

शांकरब्रह्मसूत्रभाष्य

१५५ → १८४

(मराठी भाषांतर)

३३ १०८

भाग पहिला

(अध्याय पहिला संपूर्ण)

भाषांतरकार

महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर,
प्राच्यापक दिनकर त्र्यंबक चांडोरकर

संपादक

म. म. प्राच्यापक काशीनाथ वासुदेव अभ्यंकर. एम. ए.
सेवानिवृत्त संस्कृत प्राच्यापक, गुजरात कॉलेज, अहमदाबाद,
माननीय संस्कृत प्राच्यापक, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे.

प्रकाशक : निवाहक वि. ना. दीक्षित
संस्कृत विद्या पारंस्थान
६३५, सदाशिव पेठ, पुणे
दूरध्वनी : (०२०) २४४५ ६३२९

(तृतीय आवृत्ती)
पुणे
चैत्र शुद्ध प्रतिपदा १६-३-२०१०

मुद्रण स्थळ
स्टेप इन सर्विसेस
१३११, कसबा पेठ, पुणे ११.

किंमत : रुपये ३७५/-

प्रथम आवृत्ती

प्रकाशक : प्रा. सदानंद वासुदेव कोगेकर, सेक्रेटरी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, पुणे ४.
मुद्रक : मधुकर शंकर साठे, दी प्राज्ञ प्रेस, ३१५, गंगापुरी, वाई, जि. सातारा.

विज्ञापना

कै. महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या ‘ब्रह्मसूत्र शांकर भाष्य’ या ग्रंथांच्या पुनर्मुद्रण कार्यास हातभार लावताना ‘श्री अक्लकोट स्वामी समर्थ महाराज संस्थान’ या देवस्थानाच्या विश्वस्त मंडळास अतिशय आनंद वाटत आहे. ब्रह्मसूत्र हा मोठा दुस्सह ग्रंथ असून मराठी भाषान्तरामुळे तो समजण्यास सोपा जातो. हा ग्रंथ अनेक वर्षे दुर्मिळ होता. या पुनर्मुद्रणाचा विचार करून हे कार्य हाती घेण्यास संस्कृत विद्या परिसंस्था, पुणे संस्थेस परवानगी दिली याबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटी धन्यवादास पात्र आहे.

विश्वस्त मंडळ

श्री. व. कृ. नूलकर – अध्यक्ष

डॉ. वि. ज. वाडदेकर – कोषाध्यक्ष

श्री. गजाननराव स. जेथे – उपाध्यक्ष

श्री. संदीप श. होनराव

श्री. रवीन्द्र ग. शेडगे

श्री. विक्रम व. आगाशे

श्री. श्रीराम र. पुरंदरे

प्रस्तावना

आपल्या अत्यंत व्यस्त आयुष्यामध्ये अध्ययन-अध्यापनाचे कार्य चोखपणे करीत असताना म.म. वासुदेवशास्त्रीनी सुमारे पंचवीस ग्रंथांची निर्मिती केली. त्यामध्ये पातञ्जलमहाभाष्य, ब्रह्मसूत्रशांकरभाष्य इत्यादी भाषांतराबरोबरच ‘अद्वैतामोद’, सर्वदर्शनसंग्रहाचा १२१ पानांचा उपोद्घात यासारख्या स्वतंत्र रचनाही केल्या आहेत. संपूर्ण पातञ्जलमहाभाष्याचे मराठी भाषांतर म.म. वासुदेवशास्त्रीच्याशिवाय आजपर्यंत कुणीही केलेले नाही. ब्रह्मसूत्रशांकरभाष्याच्या मराठी भाषांतरामध्ये चिं. ग. भानू, उपनिषत्तीर्थ द. वा. जोग, वा. वि. बापटशास्त्री इत्यादी प्रमुख भाषांतरकारांची नावे घ्यावी लागतील. या सर्व अनुवादांमध्ये म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकरांनी केलेला अनुवाद वेगळा विसतो, तो त्यांनी केलेल्या मांडणीमुळे. एकंदर तीन खंडांमध्ये वासुदेवशास्त्रीनी भाषांतराची विभागणी केली आहे. पहिल्या खंडामध्ये संपूर्ण पहिला अध्याय आहे. दुसऱ्या खंडामध्ये दुसरा अध्याय संपूर्ण व तिसऱ्या अध्यायातील पहिल्या दोन पादांचा समावेश केला आहे. तिसऱ्या खंडामध्ये तिसऱ्या अध्यायाचे अनुक्रमे तिसरा व चौथा पाद व संपूर्ण चौथा अध्याय एकत्र केला आहे.

म.म. वासुदेवशास्त्रीशिवाय कुणीही भाष्याच्या भाषांतरासह टीपांचा समावेश केलेला नाही. टीपा देतानाही प्रत्येक सूत्राच्या टीपा स्वतंत्र आहेत. म्हणजे प्रत्येक सूत्राच्या टीपांना एकपासून आकडे दिलेले आहेत. एकंदर ५५५ सूत्रांपैकी ‘तत्तु समन्वयात्’ (ब्र.सू. १४.४) या एकाच सूत्रावर वासुदेवशास्त्रीनी १०८ टीपा दिल्या आहेत. कोणत्याही ग्रंथाचे भाषांतर करताना मूळ ग्रंथातील पारिभाषिक संकल्पना किंवा संज्ञांचा अर्थ भाषांतरामध्ये एक-दोन शब्दांमध्ये देता येत नाही. त्यांचा नेमका अर्थ कळण्यासाठी अधिक स्पष्टीकरणाची गरज असते. हे स्पष्टीकरण म.म. वासुदेवशास्त्रीनी टीपांमध्ये नोंदवले आहे. त्यामुळे मूळ भाषांतरामध्ये कुठे विस्कळितपणा किंवा पाल्हाळिकता दिसत नाही. त्याचबरोबर मूळ ग्रंथाचा नेमका आशय वाचकांच्या समोर मांडण्यासाठी टीपांचा उपयोग होतो.

म.म. वासुदेवशास्त्रीच्या ठिकाणी तत्त्वज्ञान, व्याकरण व काव्यशास्त्र यांचा अनोखा संगम होता. त्याचा प्रत्यय या भाषांतरामध्येही येतो. ‘ईक्षतेर्नाशब्दम्’ (ब्र.सू. १.१.५) या सूत्राच्या भाषांतरामध्ये ‘ईक्षते:’ (पृ. ६५) याचा मूळ अर्थ ग्रंथामध्ये व त्यावरील सविस्तर टीप तळटीपांमध्ये सात क्रमांकाची आहे. तसेच ‘स्वाप्ययात्’ (ब्र.सू. १.१.९) या सूत्रावरील टीपेमध्ये ‘अप्यय’ शब्दाची रूपसिद्धी दोन प्रकारे केली आहे.

सामान्यतः सर्वज्ञ व सर्ववेत्ता हे शब्द समानार्थक म्हणून वापरले जातात, पण

वासुदेवशास्त्रींनी या दोन शब्दांच्या अर्थातील सूक्ष्म फरकही नेमकेपणाने टिपला आहे. ज्याला सर्व गोष्टींचे सामान्यज्ञान आहे तो ‘सर्वज्ञ’ व ज्याला सर्व गोष्टींचे विशेषज्ञान आहे तो ‘सर्ववेत्ता’ (पृ.६५ सू. ५ तळटीप-८) असा या दोन शब्दातील भेद जाणावा, असे वासुदेवशास्त्रींनी नोंदवले आहे.

श्रुति-लिंग-वाक्य-प्रकरण-स्थान-समाख्या या मीमांसेतील पारिभाषिक संज्ञांचे यथायोग्य स्पष्टीकरण खंड-१ पृ.क्र. २५ व २६ यावरील तळटीप क्र. १४ मध्ये नोंदवले आहे.

शास्त्रीबुवांचा काव्यशास्त्राचा अभ्यासही अनेक ठिकाणी दिसून येतो. खंड-१-पृ.क्र. ७४ वरील तळटीप क्र.८ मध्ये त्यांनी काव्यप्रकाशाच्या दुसऱ्या उल्लासाचा निर्देश केला आहे, जेथे अर्थनिश्चितीसाठी संयोग-वियोगादी निश्चयकांचा विचार मांडला आहे. खंड-१-पृ.क्र. १०३-४ वरील ९ क्रमांकाच्या तळटीपेमध्ये अभिधा-लक्षणा या शब्दशक्तींचे उदाहरणासह सविस्तर विवेचन केले आहे. खंड-१, पृ.क्र. १९२ वरील तळटीप क्र. ११ मध्ये लक्षणेचे संक्षेपात स्पष्टीकरण केले आहे. खंड-१-पृ.क्र. १२० तळटीप क्र.६ मध्ये लक्षणावृत्ती व गौणीवृत्ती यातील फरक नेमकेपणाने मांडला आहे. खंड-१-पृ.क्र. ३१७ तळटीप क्र.३ मध्ये अभिधेच्या अर्थाच्या प्रकारांची चर्चा केली आहे. या सर्व तळटीपांमधून म.म. वासुदेवशास्त्रीच्या काव्यशास्त्रावरील प्रभुत्वाची कल्पना येते.

वासुदेवशास्त्रींनी संपूर्ण अनुवादामध्ये एका ठिकाणी आचार्यांपेक्षा वेगळा अर्थ नोंदवला आहे, इतकेच नव्हे तर तो वेगळा अर्थ मूळ भाषांतरामध्ये दिला आहे व आचार्यांचा अर्थ तळटीपेमध्ये दिला आहे. खंड-१-पृ.क्र. १८२ वर तळटीप क्र. १२ मध्ये त्यांनी असे म्हटले आहे, ‘हा अर्थ आम्ही मुण्डकोपनिषदाच्या दीपिकेला अनुसरून केला आहे. परंतु आचार्यांनी आपल्या ग्रंथात निराळा अर्थ केला आहे, व पुढे आचार्यांनी केलेला अर्थ नोंदवला आहे. प्रकरणवशात वासुदेवशास्त्रींचा अर्थ अधिक सयुक्तिक वाटतो. वासुदेवशास्त्री आचार्यांचे निस्सीम अनुयायी असल्याचे हे एक उदाहरण आहे, कारण आचार्यांनीसुद्धा ब्र.सू. १.१२-१९ या सूत्रांवर भाष्य लिहिताना सूत्रकार-वृत्तीकार यांच्यापेक्षा निराळे स्वसंमतभाष्य ‘सूत्राणि तु एवं व्याख्येयानि’ (ब्र.सू.शा.भा. १.१.६.१९) असे म्हणून स्वतंत्रपणे दिले आहे.

पृ.क्र. २२४ वर तळटीप ६ मध्ये म.म. वासुदेवशास्त्रींनी ‘अक्षर’ शब्दामध्ये दोन धातू असल्याचे नोंदवले आहे, ज्यातून पुन्हा एकदा शास्त्रीजींची सूक्ष्मदृष्टी दिसून येते.

‘अक्षर’ शब्दामध्ये अनुक्रमे क्षर म्हणजे नाश पावणे व अश् म्हणजे व्याप करणे असे दोन धातू व पर्यायाने दोन स्वतंत्र अर्थ असल्याचे वासुदेवशास्त्रींनी म्हटले आहे.

प्रत्येक शब्दाचा अर्थ करताना शास्त्रीजींनी फार बारकाईने विचार केला आहे, उदा. खंड-१-२५७ क्रमांकाच्या पानावर (खालून दुसरी ओळ) ‘शब्दावरून म्हणजे ‘नियमन करणारा’ या श्रुतीवरून...इत्यादी नोंदवून ३ क्रमांकाच्या तळटीपेमध्ये ‘शब्दावरून’ याचा अर्थ ‘श्रुतीवरून’ कसा होतो याचे स्पष्टीकरण दिले आहे.

दुसऱ्या खंडामध्ये भाषांतराच्या सुरुवातीला पृ.क्र. ४ तळटीप-१२ मध्ये वासुदेवशास्त्रींनी ‘धर्म’ शब्दाचा अर्थ ‘पुण्यमार्ग संपादन करणे’ असा केला आहे. त्याचप्रमाणे पृ.क्र. ४१ वरील तळटीप क्र २ मध्ये ‘धर्म (पुण्य)’ असे स्पष्ट केले आहे. म.म. पां. वा. काणे यांनी ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ या आपल्या ग्रंथात धर्म शब्द धृ या धातूपासून सिद्ध केला आहे. त्याअर्थी शास्त्रीजींनी ‘धर्म’ शब्दाचा केलेला ‘पुण्यमार्ग संपादन करणे’ किंवा ‘पुण्य’ हा अर्थ लाक्षणिक ठरतो. मात्र असे कोणतेच स्पष्टीकरण वासुदेवशास्त्रींनी दिलेले नाही.

पृ.क्र. १०४ तळटीप ९ मध्ये ‘सांख्यांनी’ जगाचे कारण प्रधान आहे’ असे पाच हेतूवरून अनुमान केले आहे.’ असे सांगून त्या पाचशे हेतूंची सविस्तर मांडणी पृ.क्र. १०४-५ वर केली आहे.

‘गौण्यसंभवात्’ हे सूत्र अनुक्रमे २.३.३ व २.४.२ अशा दोन ठिकाणी आले आहे. पण २.३.३ मध्ये तो संधी आहे व २.४.२ मध्ये तो समाप्त आहे, हे वासुदेवशास्त्रींनी अचूकपणे पृ.क्र. ३३५ तळटीप क्र. ९ मध्ये सांगितले आहे. असा फरक जर या दोन सूत्रांमध्ये केला नाही, तर दोन सूत्रे वेगवेगळी करण्यामागे काही प्रयोजन असणार नाही.

भाषांतराच्या तिसऱ्या खंडामध्ये पृ.क्र.८ तळटीप क्र. ३३ मध्ये भेदाच्या पाच कारणांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. पृ. क्र. ६७ ते ६९ वर तळटीप क्र. २१ मध्ये मीमांसासूत्र ३/३/१४ मधील श्रुति-लिंग-वाक्य-प्रकरण-स्थान व समाख्या या सर्व संज्ञांचे संपूर्ण स्पष्टीकरण केले आहे. या पूर्वी तळटीप क्र. २० मध्ये ‘श्रुति, लिंग वैरै प्रमाणासंबंधाने माहिती’ मागे दिली आहे (अ.१पा.१ सू. २ टी.१४ पहा), असे शास्त्रीजींनी स्पष्ट नोंदवले आहे. म्हणजे या द्विरुक्तीची शास्त्रीजींना पूर्ण आठवण आहे. ५०/खंड-१ पृ.क्र. २५ वर वाक्याचा अर्थ लावताना प्रमाणांचा विचार या संदर्भात श्रुति-लिंग इ.चा उहापोह केला आहे, तर येथे (खंड-३ पृ. ६७) मंत्राच्या विनियोगाच्या संदर्भात श्रुति-लिंगादी प्रमाणाची चर्चा झाली आहे, त्यामुळे दोन्हीकडे दिलेली उदाहरणे व त्या उदाहरणांना

अनुकूल असे विवेचन यापूर्वी फरक आहे.

ब्रह्मसूत्रशांकरभाष्याचे म.म. वासुदेवशास्त्रीनी केलेले भाषांतर उपलब्ध भाषांतरामध्ये सरस आहे, याविषयी शंका नाहीच, पण त्याचबरोबर अत्यंत सुगम अशा स्पष्टीकरणात्मक टीपांनी समृद्ध असे हे भाषांतर शांकरभाष्याचे मूल्य अधिकच वर्धिण्य करते हे निश्चित. याच विचाराने प्रस्तावनेमध्ये तळटीपांवर लक्ष केंद्रित केले.

एकंदरीत, ज्या हेतूने बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्याकडे ब्रह्मसूत्र शांकरभाष्याच्या भाषांतराचे काम सोपवले तो हेतू अत्यंत योग्य रीतीने सिद्ध झाल्याचे म्हणता येईल.

खालील चुका छापताना अनवधानाने झाल्या असण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांची नोंद प्रस्तावनेत केली नाही, तथापि पुढील आवृत्तीमध्ये त्या राहू नयेत म्हणून येथे नोंदवत आहे.

१) खंड-१ पृ. ३५ चौथे सूत्र - 'तत्तुसमन्वयात' ऐवजी 'शास्त्रयोनित्वात' असेच पुन्हा छापले गेले आहे. भाषांतर मात्र 'तत्तु समन्वयात'चे आहे.

२) खंड -१ पृ. १९० तळटीप-३३ या शब्दाचा अर्थाबदल सूत्र ३३ वरील शेवटले भाष्य पहा' असे लिहिले आहे. पादाचा उल्लेख नाही व या पादात बत्तीसच सूत्रे आहेत. बत्तिसाव्या सूत्रातच अर्थाचे स्पष्टीकरण आले आहे. म्हणून 'सूत्र ३२ वरील शेवटले भाष्य पहा' असा उल्लेख हवा.

३) खंड-२ पृ. २५३ तळटीप -२ भाषांतरामध्ये तळटीपेचा २ हा आकडा द्यायचा राहिला आहे.

४) खंड-३ पृ.८ तळटीप ३२ व ३३ ऐवजी भाषांतरात दोन्ही ठिकाणी ३२ हाच आकडा, तळटीपेत मात्र ३२ ० ३३ क्रमांक.

५) खंड ५३ पृ. ७५ भाषांतरात तळटीपेचा आकडा २४ उेवजी फक्त २ असा पडला आहे. तळटीपेमध्ये क्रमांक २४ आहे.

६) खंड ५३ पृ. ७५ तळटीपेत २५ ऐवजी २ असा आकडा पडला आहे व भाषांतरात तळटीप क्रमांक २५ आहे.

डॉ. कांचन मांडे
विभाग प्रमुख
पुणे विद्यापीठ, पुणे



गुरुवर्य वासुदेवशास्त्री
अभ्यंकर
(१८६३-१९४२)

स्वारस्यं गुहराजशंकरगिरां वाचां च शेषस्फुरां व्यक्तं शास्त्रविदग्रणीः समकरोद् व्याख्याय भाष्यद्वयम् ।
बिभ्रच्छैश्व एव पण्डितपदं विद्यावधूनां वरो लोकेऽभूत् प्रथितो हि सद्गुहरसौ श्रीवासुदेवोऽपरः ॥ १ ॥
विद्वद्वलं प्रकृतिविनतोप्युनतो देहयष्ट्या आरक्तास्यः सुविमलवपुर्भालद्वृष्ट्योर्विशालः ।
नीरुक् किञ्चित्कृशतनुरपि श्रव्यवाग् मञ्जुलत्वात् सोऽभूत् पैतामहगुणयुतः पण्डितो वासुदेवः ॥ २ ॥

शिष्य—शंकरशास्त्री मारुल कर

श्रीभास्करं ज्ञानकरैः प्रचण्डं श्रीरामचन्द्रं शशिवत् सुसौम्यम् ।
श्रीवासुदेवं प्रतिशास्त्रभिन्नं गुरुत्रयं प्राज्ञलिरानतोस्मि ॥

प्रास्तविक निवेदन

कै. म. म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी ब्रह्मसूत्रांवरील शंकराचार्यविरचित ब्रह्मसूत्र-भाष्याच्या मराठीत केलेल्या भाषांतराची ही द्वितीयावृत्ति प्रसिद्ध करताना आम्हांस आनंद वाटव आहे. गेली २५ वर्षे प्रथमावृत्तीच्या सर्व प्रती खपून गेल्यामुळे हें भाषांतर उपलब्ध नव्हते. कै. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी या शतकाचे सुरवातीस म. म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर व प्रो. दिनकर ऋंबक चांदोरकर यांचेकडे सदर भाषांतर करण्याचे काम सोपविले. परंतु दुर्दैवानें प्रो. चांदोरकर भाषांतराच्या कामाला सुरुवात झाल्यापासून एक वर्षांतच काल-वश शाळे व त्यापुढील भाषांतर करण्याचे सर्व काम एकत्र शास्त्रीबोवांनाच पुरें करावें लागले. संपूर्ण ग्रंथाच्या सुदृश्याला दहा वर्षे लागली व संपूर्ण ग्रंथ इ. स. १९११ मध्ये प्रकाशित शाळा.

देखन एज्युकेशन सोसायटीनें हें काम अंगावर घेण्यास अनेक कारणे आहेत, त्यांपैकी शास्त्रीबोवांनी निरलसपणे सोसायटीच्या फर्गुसन कॉलेजांत केलेली सेवा व तीव्रदृष्ट वाटणारी कृतज्ञता हें एक; व पातळ भाषांतराचा शास्त्रीबोवांनी सहा खंडामध्ये केलेला अनुवाद फारच लोकप्रिय शाळा हें दुसरे. यास्तव सोसायटीनें प्रस्तुत ग्रंथाची दुसरी आवृत्ति प्रकाशित करण्याचे काम हातीं घेण्याचे ठरविले.

शारीर भाष्याचे इतके सरळ, सुलभ व स्पष्ट भाषांतर मराठीत दुसरे नाही व वेदान्त-शास्त्राच्या अभ्यासकाला त्याची अत्यंत आवश्यकता भासते. ही उणीव लक्षांत घेऊन सोसायटीनें हा अनुवाद तीन खंडामध्ये प्रांसिद्ध करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे तें कार्य आज सिद्धीस गेल्यामुळे आम्हांस घन्यता वाटव आहे.

या आवृत्तीचे संपादकीय काम शास्त्रीबोवांचे चिरंजीव प्रा काशीनाथपंत अभ्यंकर यांनी पितृक्रण समजून हैसेने स्थीकारलें व स्वतः विद्वत्तापूर्ण अशी प्रत्तावनाही लिहिली याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतों. वास्तविक पाहतां त्यांच्यामार्गे अशी पुष्कल कामे असतात व सध्यांही आहेत. तरी पण वेळांत वेळ काढून हें संपादकीय काम आमच्यासाठी त्यांनी अंगावर घेऊन यशस्वी रीतीने पार पाडले याबद्दल त्यांना घन्यवाद देणे आवश्यक आहे.

ही द्वितीयावृत्ति प्रसिद्ध करण्यासाठी गायकवाड सरकार यांनी पूर्वीच परवानगी दिली होती; व बडोदा संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मुंबई सरकारनेही अनुमति दिली याबद्दल आम्ही उभयतांचे आभारी आहों.

या ग्रंथाच्या प्रतीच्या विक्रीपासून खर्चवेंच वजा जातां जी प्राप्ति होईल तिज्हा बिनियोग शास्त्रीबोवांचे दुर्भिक्ष व अप्रकाशित ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी व त्यांची स्मृति शिष्य-घृस्यादि योजनांचे द्वारा चिरंतन करण्यासाठी करावयाचा असा सोसायटीचा विचार आहे.

(२)

या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या खर्चासाठी पुणे विद्यापीठानें दर मागास एक हजार याप्रमाणे रु. ३००० ची जी उदार देणगी दिली आहे तिच्याबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही पुणे विद्यापीठाची अत्यंत कणी आहे. सदर देणगीमुळे प्रकाशनाचा आर्थिक भार बराच हल्का झाला यांत मुळीच शंका नाही.

प्रस्तुत ग्रंथाच्या मुद्रणाचे काम पुणे येथील आर्यसंस्कृति मुद्रणालय, वाई येथील प्राची प्रेस व. आर्यभूषण प्रेस पुणे, यांच्या चालकांनी उत्तम प्रकारे केले यांच्याला त्यांचेही आभार मानिले पाहिजेत.

भारतीय दिनांक २२, आश्विन, शके १८७९
इसवी सन ता. १४-१०-१९५७ }
}

सदानंद चासुदेव कोगोकर
सेकेटरी,
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे.

द्वितीय आवृत्तीची प्रस्तावना.

१. भाषांतर प्रकाशनाचे कार्य :— वेदान्तशास्त्रावरील सर्व ग्रंथांमध्ये अत्यंत श्रेष्ठ दर्जाचें व बहुमानाचें स्थान मिळविलेल्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या लोकप्रिय अशा अद्वैतात्मक स्वरूपाचें विवेचन करणाऱ्या शारीरभाष्याच्या मराठी अनुवादाची द्वितीयावृत्ति काढण्याचा आज सुदैवानें योग येत आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी स्वतः विद्वान् व विद्वत्प्रिय श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी सामान्य जनतेमध्ये उच्च तत्त्वज्ञानाचा प्रसार व्हावा या हेतूने या शारीरभाष्याचें मराठी भाषेत भाषांतर करून घेण्याचे मनांत आणिले व त्यांनी त्या वेळचे विद्वान् प्राध्यापक कै. आवासाहेब काथवटे यांना हैं काम कोणाकडून उत्तम प्रकारे पार पडेल हैं विचारले. प्राध्यापक काथवटे यांनी बरीचशी कसून चौकशी केली व फर्गुसन कॉलेजमधील त्या वेळचे प्रसिद्ध संस्कृत प्राध्यापक वासुदेवशास्त्री अभ्यंकर व दिनकर त्र्यंबक चांदोरकर यांची त्या कामाकरितां शिफारस केली व श्रीमंत सरकार सयाजीराव यांनीही दोन वर्षांची मुदत घालून वरील दोघां विद्वानांकडे तें काम सौंपविले. दोघांनीही कॉलेज-मधील आपले काम करून राहिलेला वेळ व सुट्रीचे दिवसांतील सर्व वेळ त्या कामाकडे सर्व करून तें काम करण्यास सुरुवात केली. डॉ. थिवो या विद्वान् प्राध्यापकांनी कॉलेले इंग्रजी भाषांतर वाचून व शास्त्रीबोवांकडून ग्रंथ समजावून घेऊन प्रा. चांदोरकर हैं भाषांतर करून लागले व शास्त्रीबोवा हैं भाषांतर बरोबर झाले आहे किंवा नाहीं तें पाहून व तपासून त्यावर टिप्पण्या व अधिकरणांचा सारांश लिहून लागले. याप्रमाणे कामास सुरुवात होऊन एक वर्ष झाले नाहीं तोंच प्रा. चांदोरकर हैं ष्ट्रेगच्या आजारानें निवर्तले. त्या वेळी साधारणपणे पहिल्या अध्यायाचें भाषांतर पुरें झाले होते. वाकीं राहिलेले सर्व काम शास्त्रीबोवांनी रात्रंदिवस बसून संपवीत आणले व जादा परिशिष्ट लिहिण्याकरितां तीन महिने ज्यासून दिले होते तै संपण्या-पूर्वी म्हणजे एकंदर सव्या दोन वर्षांमध्ये सर्व काम पूर्ण करून श्रीमंत गायकवाड सरकारकडे रवाना केले. गायकवाड सरकारकडून तें संस्थानच्या छापखान्यांत छापून प्रसिद्ध करण्यांत आले व तें चार खंडांमध्ये इ. स. १९११ मध्ये प्रसिद्ध करण्यांत आले. भाषांतर छापण्याचे काम सुरु होतांच रु. ३००० ची रकम शास्त्रीबोवांकडे पाठविण्यांत आली, व सर्व ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर राहिलेली रु. २००० ची रकम पाठविण्यांत आली. शास्त्रीबोवांनी या सर्व रकमेवैकीं अर्धी रकम श्रीमती चांदोरकर यांचे स्वाधीन केली.

२. म. म. वासुदेवशास्त्री यांची विद्वत्ता :— सदरहू शारीरभाष्याचा अनुवाद करण्यापूर्वी शास्त्रीबुबांनी कॉलेले ग्रथलेखनाचे काम म्हणजे व्याकरणशास्त्रावरील शब्देन्दुशेखर व परिभाषेन्दुशेखर यांवर संस्कृतमध्ये टीका लिहिण्याचे काम एवढेंच सांगतां येईल, या दोनहीं टीका त्यांनी सातारा येथून १८९० सालीं पुण्यांत येण्यापूर्वीच गुरुजींचे पाशीं अध्ययन व संस्कृताची शिष्यवर्गास अध्यापन हीं चालूं असतांनाच लिहिल्या. यांपैकीं शब्देन्दुशेखरावरील टीकेचीं कांहीं पानेंच उपलब्ध आहेत; व परिभाषेन्दुशेखरावरील टीका छापण्याचे काम सध्यां चालूं आहे. फर्गुसन कॉलेममध्ये १८९२ सालीं अध्यापनाचे काम चालूं केल्यानंतर त्यांना अलंकार, न्याय, वेदान्त व धर्मशास्त्र यांवरील ग्रंथांचा अभ्यास करावा लागला. आकरग्रंथ व टीकाप्रेश यांचे परिशीलन केल्याशिवाय, व त्याप्रमाणेंच तत्सम इतर ग्रंथांचा तौलनिक अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही शास्त्रांचे यथार्थ अध्ययन होऊं शकत नाहीं हैं त्यांचे ठाम मत होते व म्हणूनच.

त्यांनी शंकराचार्याच्या शारीरभाष्यावरोवरच अद्वैत वेदान्तावरील मुख्य मुख्य ग्रंथांशीदा. रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य इत्यादि इतर आचार्यांच्या मतांच्या ग्रंथांचाही सूक्ष्म अभ्यास केला व शारीरभाष्याचे भाषांतर केल्यानंतर थोडक्याच कालावर्धीत रामानुजाचार्याच्या श्रीभाष्याच्या चतुःसूत्रीवर 'समासोक्ति' नांवाची विद्वत्तापूर्ण टीका व इतर भागावर संस्कृत टीपा लिहिल्या. श्रीभाष्यावरील टीकेत दिसून आलेल्या त्यांच्या विशिष्टाद्वैत-मतांच्या विवेचननपूण्यामुळे व डॉ. भांडारकर यांच्यावरोवर नेहमीं शालेल्या विचारविनिमयामुळे त्या वेळचे पुण्यांतील त्यांचे स्नेही शास्त्री व विद्वान् हे शास्त्रीबोवांचे मतपरिवर्तन होऊन ते विशिष्टाद्वैतमती आले आहेत असे विनोदानें म्हणू लागले. त्यांचे निराकरण करण्याकरितांच कीं काय त्यांनी सर्वदर्शनसंग्रहाला सर्व मतांचे सुंदर प्रतिपादन करणारा मार्मिक उपोद्घात लिहिला व त्याप्रमाणेच 'अद्वैतामोद' नांवाचा अद्वैतप्रतिपादनपर सुंदर प्रबन्ध लिहिला. शास्त्रीबोवांचे जीवन, अध्यापनकार्य, शिष्यपरंपरा व ग्रन्थनिर्मिति यांविषयी ज्यास्त माहिती त्यांनी केलेल्या पातंजलमहाभाष्याच्या मराठी अनुवादाच्या सहा भागांना जोडलेल्या सातव्या प्रस्तावनाखंड या भागांतील भूमिकेमध्ये देण्यांत आली आहे.

३. भाषांतराची योग्यता :—शास्त्रीबोवांनी आपल्या सहजसुंदर व सरळ भाषेत लिहिलेले शारीरभाष्यांचे मराठी भाषांतर व जरूर त्या ठिकाणीच लिहिलेल्या तळटीपा इत्यक्या लोकप्रिय झाल्या कीं वे. शा. सं धर्ममार्तण्ड भाऊशास्त्री लेले व आचार्य-मंत्र विष्णुशास्त्री बापट यांनी केलेले मराठी भाषेतील शांकरभाष्यांचे अनुवाद त्यामुळे पूर्ण मार्ग पडले; इतकेच नव्हे, तर कॉलेजमधील सर्व संस्कृतचे प्राध्यापक व युनिव्हर्सिटी परीक्षांना बसणारे विद्यार्थी यांना सोप्या शब्दांत व सरळ भाषेत डॉ. थीवो यांनी केलेल्या शारीरभाष्याच्या इंग्रजी अनुवादापेक्षांशी शास्त्रीबोवांनी केलेला अनुवाद, सारांश व तळटीपा ज्यास्त उपयुक्त दिसून आल्या. परिशिष्टांतील टीपा तर अतिशय विद्वत्ताप्रचुर आहेत. त्यामुळे ब्रह्मसूत्रांवरील भाष्य लिहिणारे रामानुजाचार्य, वल्लभाचार्य व मध्वाचार्य यांच्या मतांचे शांकरमतांशी साम्य व भेद यांचा अस्यंत स्पष्ट रीतीने खुलासा होतो. उपरिनिर्दिष्ट भाषांतर व परिशिष्ट हीं सब्बादोन वर्षांच्या कालमर्यादेत तयार करून देत असतांना जरी घार्ईघार्ईने शास्त्रीबोवांना प्रस्तावना लिहावी लागली तरी ती वर निर्दिष्ट केलेल्या चारही आचार्यांचे काल, वेदान्तविषयप्रतिपादन व मतभेद थोडक्यांत समजण्याचे कामी फारच उपयुक्त झाली आहे. या द्वितीय आवृत्तीचे पुनर्मुद्रण त्यांचेकडून होण्याचा योग अगला असता तर मध्यंतरीच्या दीर्घ कालावर्धीत त्यांनी केलेल्या वेदान्तग्रंथांच्या दीर्घ व्यासंगामुळे व अध्यापनामुळे व सिद्धान्त-विन्दु, सर्वदर्शनसंग्रह इत्यादि ग्रंथांवर विद्वत्तप्रचुर टीका व प्रस्तावना लिहिण्यामुळे वेदान्तशास्त्रावर प्रभुत्व मिळविणाऱ्या परिणतप्रश्न शास्त्रीबोवांच्या लेखणीतून अतिशय मार्मिक, मुद्देश्वर व विचारपरिप्लुत अशी प्रस्तावना लिहिली गेली असती यांत संशय नाहीं.

४. द्वितीयावृत्तीची प्रस्तावना :—भारतांतील निरनिराळ्या विश्वविद्यालयांमध्ये वेदान्तग्रंथांचे अध्ययनाच्यापन सुरु झाल्यानंतर डॉ. मॅक्स म्यूलर, थीवो, डॉयसन इत्यादि परद्वीपस्थ पंडितांनी, त्याप्रमाणेच भारतामधील डॉ. भांडारकर, लोकसान्न टिळक, डॉ. दासगुप्त, डॉ. राधाकृष्ण इत्यादि लोकोत्तर प्रतिभाशास्त्री विद्वानांनी वेदान्तशास्त्रावर निवंध, प्रस्तावना, तत्त्वज्ञानेनिहास इत्यादि प्रकारचे अतेक ग्रंथ लिहून बहुमोल ग्रंथसंपत्ति निर्माण केली आहे; तरी पग शास्त्रीबोवांच्या निकट सानिध्यांत शास्त्रीयग्रंथांचे अध्ययन करण्याचा लाभ मिळाल्यामुळे व वेळोवेळी त्यांना विचारलेल्या शास्त्रीयं शंकांचे निराकरण करतांना

त्यांनी केलेले मार्मिक विवेचन श्रवण करण्याचा लाभ मिळाल्यामुळे, व त्याप्रमाणेच गुजरात कॉलेजमध्ये वेदान्त व इतर शास्त्रे यांचे अध्यापन सतत तीन तपेचे करण्याची संधि मिळाल्यामुळे खुचलेले वेदान्तविषयक कांही विचार या प्रथाच्या द्वितीय आवृत्तीची प्रस्तावना या रूपाने मांडण्याचे लेखकाच्या मनांत आले व त्याप्रमाणे पुढे दिलेल्या अल्प अशा विवेचनरूपाने ते मांडले जात आहेत.

५. भारतीय तत्त्वज्ञानाचे मूलभूत सिद्धान्तः—भारतांत संस्कृतभाषेमध्ये लिहिलेल्या वेदान्तविषयावरील सर्वे ग्रंथांमध्ये श्रीशंकराचार्यांनी बादरायणाच्या वेदान्तसूत्रांवर लिहिलेल्या शारीरभाष्य अथवा शांकरब्रह्मसूत्रभाष्य या नंतरानें प्रसिद्ध असलेल्या प्रथांचे स्थान फार उच्च दर्जांचे आहे याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद असण्याचे कांही कारण नाही. भारतांतील तत्त्वज्ञानाच्या निरनिराळ्या प्रणालींचे उदयस्थान दशोपनिषदें ही होत; व या सर्वे प्रणाली प्रत्यक्षतः अथवा परंपरेने उपनिषदांपासूनच सुरुं ज्ञाल्या व त्यांतील तत्त्वज्ञान हैं मुख्यतः व बहुतांशी उपनिषदांवरच आधारले गेले; मग ते तत्त्वज्ञानप्रदर्शक वर्णनें ब्राह्मण असोत किंवा इतर असोत; तसेच, संप्रदायानें वैदिक संप्रदायी असोत अगर अवैदिकसंप्रदायी बौद्ध, अगर जैन, अगर तांत्रिक अगर शैव कोणीही असोत. उपनिषदांमध्ये प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानावर किंवा तें प्रतिपादन करण्याच्या प्रकारावर वरवर दृष्टे टाकली असतां असे दिसून येईल की त्यांतील मूलभूत सिद्धान्त हे सुदीर्घकाळ गाढ व्यासंग व अनुचितन केलेल्या कांहीनी पूर्ण अभ्यास करूनच मांडलेले आहेत. वेदसंहिताकाळीं तसेच वेदब्राह्मणोपनिषद्काळीं उपनिषद्तत्त्वज्ञानाचे भांडार त्या वेळच्या सर्वे विद्वानांना सारखेच खुले होते. विषयप्रतिपादनाची पद्धति व विषयाची मांडणी ही निरनिराळ्या शास्त्रांच्या निरनिराळ्या उपनिषदांमध्ये जरी वैगवेगळी दिसून आली तरी त्या सर्वे उपनिषदांतील मूलभूत सिद्धान्त हे सर्व एकच आहेत हैं स्पष्ट दिसून येते. अर्थात् हे सिद्धान्त वेदग्रंथांमध्ये ठिकिठिकाणी निर्दिष्ट केलेल्या व नासदीयसूक्त, वागाभ्यूणीयसूक्त, वामनसूक्त, पुरुषसूक्त इत्यादि सूक्तांमध्ये स्पष्ट रीतीने प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यावरच आधारलेले आहेत हैं खरे. हे सिद्धान्त अगदी मोजक्या शब्दांमध्ये मांडणे ज्ञाल्यास पुनर्जन्माच्या फेज्यांतून मुक्त होण्याकरितां जीवाला ‘तत्त्वज्ञानप्राप्ति’ हा एकच उपाय आहे, व हैं सर्व जग परमात्मस्वरूप आहे अशी जाणीव होणे हैंच त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप होय, या दोन वाक्यांमध्ये मांडतां येतील.

६. मूलभूत दोन तत्त्वे:—तत्त्ववेत्याच्या दृष्टीने पाहावयाचे म्हटल्यास तत्त्वांचे वर्णन करणे व त्यांच्या ज्ञानाचे स्वरूप सांगणे या दोन गोष्टी तत्त्वज्ञाननिरूपणात्मक ग्रंथांमध्ये प्रामुख्यानें दिसून येतात. मानवाचे अंगी विचारशाकी उत्पन्न ज्ञाल्यावरोबर ‘मी’ व ‘तूं’ हे दोन पदार्थ मुख्यत्वानें त्याच्या पुढे उमे राहिले. त्यापैकी ‘मी’ म्हणजे ‘विचार करणारा’ व ‘तूं’ म्हणजे ‘विचार्य वस्तु’ अशा रीतीने या दोन पदार्थांचे दिसणारे स्वरूप व त्या दोहोंमधील संबंध यांचे सांग विवेचन करण्याकडे तत्त्ववेत्यांची प्रवृत्ति ज्ञाली व प्रथमतः उघड उघड जसें दृष्टोत्पत्तीस येते तशा रीतीने म्हणजे ‘मी’ या शब्दाने आन्तर ज्ञातृतत्त्वाचे व ‘तूं’ या शब्दाने सर्व बाब्य सृष्टीचे प्रतिपादन करण्यांत आले व साहजिकच ‘मी’ व ‘तूं’ हे दोही पदार्थ एकमेकापासून अस्यंत भिन्न समजात्यांत आले; तत्त्वज्ञानेतिहासाच्या दृष्टीने पाहिल्यास ‘मी’ व ‘तूं’ या पदार्थांचे पूर्ण भेदानें प्रतिपादन मानव बुद्धीकदून प्रथमतः केले गेले व त्यामुळे साहजिकच या ज्ञातृज्ञेयभेद प्रतिपादन करणाऱ्या मताला सांख्य मत अथवा सांख्यदर्शन ही संज्ञा दिली गेली. या मतांतील मुख्य तत्त्वे व त्यांचे अवान्तरसेद व

त्यांची मांडणी हीं सर्व अनुमानाच्या म्हणजे बुद्धीच्या (संख्या = बुद्धि) जोरावर केली गेली असल्यामुळे एकप्रकारे ' सांख्य ' ही संज्ञा अन्वर्थकही म्हणतां येते.

७. उपनिषदांतील आत्मादैत:—चेतनस्वरूप अन्तस्तत्त्व व जडस्वरूप बहिस्तत्त्व या दोहोंची उत्पत्ति अथवा प्रादुर्भाव, त्यांचे स्वरूप, त्यांचा परस्परसंबंध, प्रभाव, पोटभेद इत्यादि बाबतींचा खुलासेवार जो विचार त्याला तत्त्वज्ञान (Philosophy) हैं नांव देण्यांत आले. पाश्चात्य देशांमध्ये या तत्त्वज्ञानाच्या विचारांना ग्रीस देशांमध्ये जरी इसवी सनापूर्वी कांहीं शतके मुरुवात झाली असली तरी भारतामध्ये तत्त्वज्ञानासंबंधीं विचार यापूर्वी कित्येक शतके मुरु होते, इतकेच नव्हे, तर ते कांहीं बाबतींत परिपूर्णविस्थेलाई गेले होते असें म्हटले असरां चालण्याजोर्गे आहे. आज मितीसही भौतिक शास्त्राच्या वाढीत झालेल्या जोरदार प्रगतीने व त्याकरितां उपलब्ध असलेल्या प्रचंड साधनसामुग्रीने जे शोध लागले आहेत व लागत आहेत त्या शोधांमुळे, प्राचीन क्रषीनीं आपल्या दिव्य दृष्टीने व ज्ञानाने भौतिक वस्तुंची उत्पत्ति, स्वरूप, धर्म व शक्ती या बाबतींत सिद्धान्त मांडून विचारांचे जैं एक प्रकारचे कोडे निर्माण केले आहे त्याचा एका दृष्टीने उलगडाच होऊन लागला आहे. मात्र, उपनिषदांमध्ये ठिक-ठिकाणी मांडलेल्या महन्वाच्या सिद्धान्तांमध्ये ज्या आत्म्याला अग्रस्थान दिलें आहे, इतकेच नव्हे, तर हे सर्व जग आत्माच आहे (" इदं सर्वं यदयमात्मा ") इतके सांगण्यापूर्वी मजल गेली आहे त्या आत्मतत्त्वाला भौतिक सिद्धान्तांविषयींच्या आघुनिक संशोधनामध्ये स्थानदेखील नाहीं असें म्हटले तरी चालेल. अर्यात, सर्व विश्वामधील अणुरेणूमध्ये भरून असलेली जी शाक्ती तीच उपनिषदांमध्ये प्रतिपादन केलेला आत्मा होय असें मानिल्यासे भौतिक शास्त्रांतील सिद्धान्त हे उपनिषत्प्रतिपादित सिद्धान्तांशी बुलते आहेत असें म्हणण्यासे हरकत दिसत नाहीं.

८. तत्त्वप्रतिपादनाचे चार प्रवाह:—भारतामधील तत्त्वज्ञानपर निरनिराळ्या ग्रंथांमध्ये केलेल्या तत्त्वज्ञानप्रतिपादनांचे स्वरूप पाहिल्यास वर निर्दिष्ट केलेलीं जी जीव व ज्ञान हीं दोन तत्त्वे, त्यांचे परस्परसंबंध, व्याख्या, गुणधर्म, पोटभेद, त्यांचे यथार्थ ज्ञान व ते होण्यास उपयुक्त प्रमाणे व साधने व त्यांच्या ज्ञानांचे फल इत्यादि बाबतींत निरनिराळ्या तत्त्ववेत्त्यांनी व ग्रंथकारांनी जरी निरनिराळीं मते प्रतिपादित केलेली असलीं, तरी त्या जीव व अजीव या पदार्थांचे यथातथ्याने जैं ज्ञान तेंच तत्त्वज्ञान व त्या तत्त्वज्ञानाने मोक्षप्राप्ति म्हणजे पूर्णत्वाने दुःखनिवृत्ति होते हैं सर्वीनीं सारखेच प्रतिपादन केले आहे. सामान्यतः, जीव व अजीव, अथवा चेतन व जड, अथवा आत्मा व अनात्मा, अशा प्रकारच्या नांवांनी संबोधिलीं जाणारीं मुख्य तत्त्वे कोणत्या रीतीने एकमेकांपासून पूर्ण भिन्न व स्वतंत्र आहेत व तशीं तीं नसल्यास कोणतें तत्त्व कोणत्या तत्त्वावर अवलंबून आहे, किंवा कोणत्या तत्त्वापासून उत्पन्न झाले आहे, तरेच तीं दोनहीं तत्त्वे नित्य व पारमार्थिक सत्य आहेत किंवा अनित्य व मिथ्या किंवा व्यावहारिक सत्य आहेत या मुख्य मुद्द्यांवर प्रथमतः मतभेद होऊन (१) जड तत्त्व हैं परिणामी व क्षणोक्षणी पालटत असलें तरी तेवढे एकच नित्यतत्त्व आहे व त्यामध्ये विशिष्ट परिस्थितींत दिसून येणारा एक विशिष्ट गुण या रूपांतेच चेतन्य-तत्त्व द्वेषोत्पत्तीस. येते असें मानणारा जडादैत पक्ष (Materialistic philosophy), (२) जड व चेतन दोनहीं तत्त्वे क्षणिक व मिथ्या असें मानणारा शून्यवाद (Nihilism), (३) जड व चेतन हीं दोनहीं तत्त्वे एकमेकांपासून अत्यंत भिन्न व नित्य असें मानणारा द्वैतवादपक्ष (dualism) व (४) चेतन हैं एकच नित्य व पारमार्थिक सत्य असें तत्त्व व त्या चेतना-



गुरुवर्य रामशास्त्री
गोडबोले
(१८३७-१९१३)

श्रीमद्भास्कररायपणिडिगुरोः पादाब्जसंसेवनात् पूतात्मा सदलं रहस्यममलं वाचां च शोषस्फुराम् ।
प्रापञ्जैभिनिगौतमादिवचसं सारं मतं चाद्यं निष्कामोऽविरतं बहून् गुरुरसौ छात्रान् मुदाध्यापयन् ॥ १ ॥
नेत्रे नीले स्मितयुतेमुखं यस्य वाणी प्रसन्ना नैव स्थूलो नच नच कृशः श्यामलो यस्य देहः ।
शैवः शास्त्रप्रवचनवदुः शान्तमूर्तिर्विरागः च्यक्षः साक्षादिव विजयते सदगुरु रामशास्त्री ॥ २ ॥

शिष्य — शंकरशास्त्री मारुलकर

पासूनत्र जडाची उत्पाति, विकास, परिणाम अथवा आविर्भाव हे होते असल्यामुळे त्या जडाहून वस्तुतः अमिन असें चेतन हैं एकच पारमार्थिक तत्त्व असें मानणारा जीवाद्वैत अथवा आत्माद्वैत पक्ष (Spiritualistic monism), असे चार मुख्य पक्ष निर्माण क्षाले. यांपैकी प्रत्येक पक्षामध्ये जीव व अजीव या तत्त्वांचे स्वरूप, गुणधर्म व पोटभेद तसेच त्यांचे नित्यत्व, एकत्व, अनेकत्व, सत्यत्व इत्यादि विशिष्ट धर्म यांवर भिन्न भिन्न मर्ते प्रतिपादिली जाऊन अनेक उपपक्ष निर्माण क्षाले. उपनिषद्कालीनी ही असे कांही पक्ष होते हैं त्यांमध्ये आलेल्या उहेंखांवरून व विशेषतः वेताश्वेतरोपनिषदांतील आरंभीन्या दोन श्लोकांवरून दिसून येते. या पक्षोपपक्षांची संख्या वाढतां वाढतां काळांतराने इतकी मोठी क्षाली की एका जैन टीकाकाराने आपले वेळी असे पक्ष ३८४ होते असें विधान केले आहे.

९. पूर्व व उत्तर मीमांसा : — यांपैकी द्वैतवाद हा वर्ती सांगितल्याप्रमाणे सामान्य माणसाच्या बुद्धीला तत्काळ पठणारा व व्यवहारांतील अनुभवाने सिद्ध क्षालेला दिसत असल्यामुळे वेदकालीं व तत्पूर्वींही तो प्रचलित होता. वेदकालींसुदूरां सृष्टींतील विविध शक्तीं या विविध देवतास्वरूपांनी कलिपल्या गेल्यामुळे व यागादिक कर्म यंथाविधि केलीं असतां त्या देवता प्रसन्न होऊन त्यांन्याच प्रभावाने व प्रसादाने ऐहिक धनधान्यादिप्राप्तिरूप व पारलौकिक स्वर्गप्राप्तिरूप उल्कर्ष होतो असें वेदग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी प्रतिपादन केले असल्यामुळे वेदप्रतिपादित म्हणजे अर्थात् वेदब्राह्मणारण्यकप्रतिपादित तत्त्वज्ञान हैं द्वैतपरच होते असे म्हणावयास पाहिजे. याउलट, वेदकालींसुदूरां आत्माद्वैतपर असा एक तत्त्वज्ञानप्रबाह होता है नासदीयसूक्त, वागाभ्युषीयसूक्त, पुरुषसूक्त इत्यादि सूक्तांमध्ये आढळून येणान्या तत्त्वज्ञानपर निर्देशांवरून स्पष्ट दिसून येते. याच विचारप्रवाहाला उपनिषद्कालीं जोर लागून आत्माद्वैताचा ईश, केन वगैरे मुख्य मुख्य दहा बारा उपनिषदांमध्ये पुरस्कार केला गेला. कदाचित् या वेळी तीन वर्गांपैकीं ब्राह्मण वर्गांनेच वेदप्रतिपादित यज्ञादि कर्म आपणांकडेर्च ओढून वेतल्यामुळे क्षत्रियादि इतर वर्णांनी मुख्यतः आत्माद्वैताचे प्रतिपादन केले असावे. उपनिषदें हीं सुख्यतः वेदसूक्तांवरच आधारलेलीं असल्यामुळे व बहुशः मन्त्रद्रष्टव्या कर्षणीं अथवा त्यांचे शिष्यांनींच त्यांतील निरनिराळ्या विद्या सांगण्याचे कार्य केल्यामुळे या उपनिषद्रूप उत्तरकांडालाही वेदग्रंथांन्या पूर्वकांडाइतकेंच महत्त्व देण्यांत आले व संहिताग्रन्थ, ब्राह्मणग्रन्थ, आरण्यके व उपनिषदें या सर्वांना वेदग्रन्थ म्हणून संज्ञा देण्यांत आली. यांपैकीं पूर्वकांडांतील विषयांचे बाबतीत—विशेषतः त्यांतील ब्राह्मणग्रन्थांनीं प्रतिपादन केलेल्या यागादि विधींचे बाबतीत निरनिराळ्या वेदमन्त्रांना विनियोग करण्याकरितां, तसेच विप्रि चालूं असतां येणान्या निरनिराळ्या शंकांचा निर्णय होण्याकरितां, वैदिक वाक्यांचा योग्य अर्थ समजावा या दृष्टींने वाक्यार्थमीमांसाळप ऊहापोह जैगिनीसुरीनीं बारा अध्याय सूत्रग्रन्थ लिहून केला व त्यामुळेच या सूत्रग्रन्थाला ‘पूर्वमीमांसासूत्र’ अथवा ‘मीमांसासूत्र’ असे म्हणण्यात आले. त्याप्रमाणेच उपनिषदांचे बाबतीत हैं भीमांसेचे काम बादरायण व्यासांनी चार अध्याय सूत्रग्रन्थ लिहून केले. हा सूत्रग्रन्थ उत्तरमीमांसासूत्र, वेदान्तसूत्र, ब्रह्मसूत्र, शारीरमीमांसासूत्र, इत्यादि नांवांनी प्रसिद्ध आहे. यांपैकीं जौमिनीचे पूर्वमीमांसासूत्र व त्यांवर भाष्य, व्याख्यान, वृत्ति, टीका-निबंध इत्यादि प्रकारचे जे अनेक ग्रंथ लिहिले गेले त्या सर्वांना पूर्वमीमांसाशास्त्र म्हणून संबोधण्यात येते. त्याप्रमाणेच उत्तरमीमांसासूत्रे व त्यांवर अधिष्ठित जे वरील प्रकारचे सर्व ग्रंथ त्यांना उत्तरमीमांसाशास्त्र अथवा वेदान्त—(वेद + अन्त) शास्त्र म्हणून संबोधण्यात येते, वेदाचे पूर्वकांड हैं मुख्यतः विधित्वरूपाचे असल्यामुळे व

त्याची भीमांसा ही विधोंना उपयुक्त अशीच असल्यामुळे पूर्वभीमांसाग्रंथांमध्ये तत्त्वज्ञानप्रातिपादन किंवा तत्त्वज्ञानविवेचन या स्वरूपाचें कांहींच नाहीं असे म्हटले तरी चालेल.

१०. वेदवाङ्मय व त्याचा अभ्यास :—वेदकालीं व त्यानंतर कांहीं शतके लिपि अस्तित्वांत आली नसल्यामुळे अथवा आली असल्यास ती चिन्हरूप असल्याकारणाने स्वरयुक्त स्पष्ट वर्णन्चार दाखविष्यास ती असमर्थ असल्यामुळे किंवा लिहिण्याचीं साधने, अधिकरणे वैगेरे फारशीं उपलब्ध नसल्यामुळे, महत्त्वाचें वाढूमय हैं मौखिक पाठानेच जिवंत ठेवावें लागे. साहजिकच तें वाढूमय शक्य तितक्या योड्या व मोजक्या शब्दांतच निर्माण करावें लागे. ही स्थिति इसवी सनापूर्वी कांहीं शतकेपर्यंत चालू होती; व तोपर्यंतचे महत्त्वाचें वाढूमय छंदोमय, गाथामय किंवा सूत्रमयच रचिले गेले. त्या वेळी वेदशास्त्र व विद्यासंप्रदायही अनेक असल्यामुळे असे वाढूमय जरी बहुविध निर्माण झाले असले तरी त्यापैकी पुष्टकळसे लुस झाले असले पाहिजे. या बाबर्तीत महत्त्वाचा पुरावा म्हणजे महाभाष्यकारांचे पुढील वचन देण्याजोंगे आहे:—“महान् हि शब्दस्य प्रयोगविषयः..... एकशतमध्यर्थ्युशास्त्रः सहस्रतर्मा सामवेदः एकविंशतिधा वाहूवृच्यं नवधार्थर्वणो वेदः वाको-वाक्यमितिहासः पुराणं वैद्यकम् ” (महाभाष्य पहिले प्रस्तावनाहिक पहा.)

११. शास्त्रग्रंथांचे विविध प्रकार :—सूत्रग्रंथ हे योडक्यांत लिहावे लागल्यामुळे त्यांचे स्पष्टीकरण तसेच त्यांतील विषयांचे शंकासमाधानरूपाने विवरण हैं मौखिक पाठाचे वेळीच गुरुजींकडून शिष्यवर्गाला केले जात असे. लिपीचा प्रचार व प्रसार वाढल्यावर हैंच विवरण वृत्ति, भाष्य, व्याख्या, वार्तिक, टीका, निर्युक्ति इत्यादि विविध रूपांनी जतन केले गेले व तें लिपिबद्ध झाल्यामुळे त्यांतील बराचसा भाग आपांस उपलब्ध राहिला. सूत्रग्रंथांचे संपूर्ण व्याख्यान करणारे ग्रंथ निर्माण झाल्यानंतर निरनिराळ्या प्रत्येक विषयांवरील मूळ सूत्रग्रंथ व त्यांचे व्याख्यानरूप भाष्य, वार्तिक, टीका इत्यादि प्रकारचे ग्रंथ मिळून सर्वोना ‘शास्त्र’ अशी संज्ञा देण्यांत आली; व अशा रीतीने वर निर्दिष्ट केलेली पूर्वभीमांसासूत्रे व त्यांवरील ग्रंथसंपत्ति यांना पूर्वभीमांसाशास्त्र (अथवा केवळ भीमांसाशास्त्र) ही संज्ञा देण्यांत आली; व बादरायणसूत्रे व त्यांवरील विवरणग्रंथ यांना उत्तरभीमांसाशास्त्र (अथवा वेदान्तशास्त्र) म्हणण्यांत आले. भीमांसाशास्त्र व वेदान्तशास्त्र यांप्रमाणेच सूत्रग्रंथांवर आधारलेली ग्रंथसंपत्ति असल्यामुळे शास्त्र म्हणून संबोधिली गेलेली न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, व्याकरणशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, अर्थशास्त्र, कामशास्त्र इत्यादि शास्त्रे उदाहरणे म्हणून देण्यांत येण्यासारखी आहेत. याउलट बरीच ग्रंथसंपत्ति असली तरी व त्यांमधील कांहीं सूत्रग्रंथ असले तरी बौद्ध, जैन, चार्वाक, प्रत्याभिशा, पाशुपत, भागवत इत्यादि मतांवरील ग्रंथांना शास्त्र अशी संज्ञा देण्यांत आली नाही; त्यांचा उल्लेख दर्शन या शब्दानेच ज्यास्त केला गेला. या बाबर्तीत असेही म्हणतां येईल कीं जरी तत्त्वज्ञानविचार हा वाक्याभ्या शानवाक्याय (Literature of knowledge) आंगी भावनावाङ्मय (Literature of power) या दोन विभागांपैकी शानवाक्याचाच एक प्रमुख विभाग असला, तरी त्यामध्ये केवळ केवळ बुद्धीला प्राधारान्य देऊन प्रत्यक्ष अनुमान, शब्द इत्यादि प्रमाणांच्या बलावलाचा काटेकोरपणाने विचार करून ती प्रमाणे उपयोगांत आणलेली असतात व त्याप्रमाणे निष्कर्ष काढलेले असतात, तर केवळ केवळ अद्वेला ज्यास्त प्राधारान्य देऊन ‘आसवाक्यं शब्दः’ या शब्दांत ज्याची व्याख्या दिली आहे अशा शब्दप्रमाणाला ज्यास्त महत्त्व देऊन निष्कर्ष काढलेले असतात. अशा रीतीने बुद्धीला प्राधारान्य देऊन ज्यामध्ये निष्कर्ष काढलेले असतात अशा ग्रंथांचा शास्त्रग्रंथांमध्ये

अंतर्भाव होतो व श्रद्धेला प्राधान्य देऊन ज्यांमध्ये निष्कर्ष काढले असतात अशा ग्रंथांचा दर्शनग्रंथांमध्ये अंतर्भाव होतो. या विचारसरणीला अनुसूलन शास्त्र व दर्शन या संज्ञा प्रचारात आव्याप्त आल्या असाव्या.

१२. शास्त्रग्रंथ व दर्शनग्रंथ :—सर्वदर्शनसंग्रहामध्ये वरतीं निर्दिष्ट केलेल्या बौद्ध चार्वाक, जैन, पाशुपत इत्यादि सर्व मतांचा माधवाचार्यांनी ‘दर्शन’ या शब्दानें निर्देश केला आहे; इतकेंच नव्हे, तर वरतीं शास्त्रे म्हणून संबोधिलेल्या व ज्यांचा शास्त्रे म्हणून उल्लेख रुढ आहे अशा षट्शास्त्रांचा व इतरही शास्त्रांचा त्यांनी ‘दर्शन’ म्हणूनच उल्लेख केला आहे. व्याकरणाच्या प्रतिपाद्य विषयांसंबंधी भिन्न भिन्न मतांचे प्रतिपादन करतेवेळी ‘दर्शन’ या शब्दाचा सररास उपयोग वैयाकरणकेसरी भरूहरी यानें आपल्या ग्रंथांत केलेला आढळतो. सर्वदर्शनसंग्रहांतील विषयाची मांडणी व विषयाचे स्वरूप पाहतां असें दिसून येते की शास्त्रे व दर्शने या सर्वोच्चाच दर्शन या एकाच नांवाने उल्लेख करण्यांत सर्वदर्शनसंग्रह-कारांचा कांहीं हेतु असावा व तो म्हणजे ‘दर्शन’ या शब्दाचा त्यांना अभिप्रेत असा कांहीं विशिष्ट अर्थ असावा असें दिसते; व त्याला अनुसूलनच त्यांनी चार्वाक, बौद्ध, जैन इत्यादि मतांचे विवेचन करतांना त्या त्या मतांतील ‘दर्शन’ या दृष्टीने जे उपयुक्त सिद्धांत तेवढेच घेऊन त्यांचा ऊहापोह केलेला दिसतो. हा विशिष्ट अर्थ म्हणजे मोक्षप्राप्तीचे एकमेव साधन जें तत्त्वज्ञान तें कसें मिळवावें या दृष्टीने तत्त्वज्ञानसाधनांचा प्रामुख्यानें विचार करून तत्त्व-वेत्त्यांनी मांडलेले। विचारसरणीला ‘दर्शन’ हैं नांव देणे योग्य आहे; व तत्त्वज्ञान म्हणजे काय, तीं तत्त्वे कोणतीं, कितीं, व कितपत परस्परावलम्बी इत्यादि विचार करून तत्त्ववेत्त्यांनी मांडलेल्या विचारसरणीला ‘शास्त्र’ हैं नांव देणे योग्य आहे, अशा प्रकारचा शास्त्र व दर्शन या संज्ञांच्या अर्थांमधील भेद त्यांचे मनांत असणे शक्य आहे.

१३. तत्त्वज्ञान व धर्म या संज्ञांचा अर्थ :—पुन्हां जन्म, पुन्हा मरण, या रीतीने दुःखरूप संसारसागरांत गटांगळ्या खाणाऱ्या जीवाची कायमची दुःखनिवृत्ति हाच परमपुरुषार्थ व ती मिळविण्याचा एकच उपाय म्हणजे तत्त्वज्ञान या विचारसरणीने चेतन व अचेतन या दोन तत्त्वांचे विवेचन करण्याकडे भारतांतील तत्त्ववेत्त्यांची प्रवृत्ति झाली हैं माझे सांगितलेच आहे. साहजिकच या तत्त्वांचे यथार्थस्वरूप काय तें जाणणे या बाबतीबरोबरच, तें यथार्थस्वरूप केंद्रे जाणणे या बाबतीचाही विचार भारतांतील तत्त्ववेत्त्यांना करावा लागला. या तत्त्वस्वरूपनिरूपणाला तत्त्वज्ञानाचे (Philosophy) स्वरूप असल्यामुळे व उपायाला धर्माचे (Religion) स्वरूप असल्यामुळे भारतांत धर्म व तत्त्वज्ञान यांचा एकत्र विचार करण्याकडे चर्चा दर्शन संज्ञांची प्रवृत्ति झाली. त्यांतल्या त्यांत आरंभी म्हणजे सूत्ररचनाकालीं व त्यापूर्वीही तत्त्वज्ञानविवेचनापेक्षां तत्त्वज्ञानोपायनिरूपण करण्याकडे ज्यास्त प्रवृत्ति होती. या तत्त्वज्ञानोपायविवेचनाला दर्शन ही संज्ञा ज्यास्त लागू पडते व सर्वदर्शनसंग्रहामध्ये माधवाचार्यांनी चार्वाक, बौद्ध, जैन वैगैरे सोळा मतांचा दर्शनस्वरूपानेच ज्यास्त विचार केलेला आढळतो. याच दृष्टीने पाहिल्यास वेदग्रंथांवर, विशेषत: त्यांतील कर्मप्रधानपर ब्राह्मणग्रंथांवर, अधिष्ठित झालेले जे कल्पग्रंथ म्हणजे श्रौत, गृह्य व धर्मसूत्रे, त्यांमध्ये प्रतिपादन केलेले जें कर्मानुष्ठान तेंच स्वर्गरूपी परमपुरुषार्थाचे साधन असल्यामुळे जैमिनिसूत्रापूर्वीच्या कर्मकाण्डनिरूपणपर ग्रंथांना ‘वैदिकदर्शन’ ही संज्ञा व जैमिनि-सूत्रे व त्यांवर आधारलेले भाष्य, वार्तिक, व्याख्या, टीका इत्यादि जे ग्रंथ त्यांना ‘भीमांसाशास्त्र’ ही संज्ञा योग्य होईल. वेदांतील तत्त्वज्ञानपर सूक्ते व त्यांवर आधारलेले उपासनापर आरण्यक ग्रंथ व उपनिषद्ग्रन्थ यांचे स्वरूप पाहिल्यास आत्मा व अनात्मा या मुख्य तत्त्वांचे विवेचन

जरी जागोजार्गी त्यांमध्ये दिसून आले तरी आत्मज्ञान मिळवणे हें घेय ठेणून त्यांमधील निरनिराळ्या कथा व विद्या या सांगितल्या आहेत. कदाचित् हीच वाच लक्षांत घेऊन टीकाकारांनी उपनिषदांमध्ये केलेल्या तत्त्वनिष्ठणाचा “ ओपनिषद-दर्शन ” या शब्दांनी उल्लेख केलेला दिसतो.

१४. वैदिक दर्शनाचे मूलभूत सिद्धांत :—वर निर्दिष्ट केलेल्या वैदिक दर्शनाचे मूलभूत सिद्धांत थोडक्यांत द्यावयाचे ज्ञात्यास ते पुढे निर्दिष्ट केल्याप्रमाणे देतां येतील :—
 (१) वेद हे ईश्वरप्रणीत आहेत व त्यांचे प्रामाण्य इतरनिरपेक्ष व त्रिकालाबाधित आहे.
 (२) संहिता, ब्राह्मण इत्यादि वेद-ग्रंथांमध्ये सांगितलेले कर्म यथासांग केल्यास ते पुनर्जन्मान्ना नाश करून शेवटी स्वर्गप्राप्ति करून देते. (३) वेदामध्ये सांगितलेले कर्म ज्याचे त्यानें आपआपत्या वर्णश्रमधर्माप्रमाणे करणे जखर व योग्य आहे व त्यांतच त्यांचे ऐहिक व पारमार्थिक हित आहे. या वावर्तीत विचार करण्याजोगी गोष्ट ही आंहे की, ब्राह्मण-ग्रंथांमध्ये जरी अनेक प्रकारची ऐहिक व पारमार्थिक फले देणारी, इष्टि, याग, कतु इत्यादि निरनिराळ्या नांवांनी प्रसिद्ध असलेली, व निरनिराळ्या देवतांना, निरनिराळ्या वेदमन्त्रांनी. आवाहन करून त्यांना निरनिराळे हविर्भाग देऊन त्यांना प्रसन्न करून समयविशेषी त्यांची प्राप्ति करून देणारी (“कदा न्वन्तर्वरुणे भवानि” क्र. सं ७ पहा) कर्मे सांगितली असली तरी पुरुष-सूक्त, वागम्भृणीय सूक्त, नासदीय सूक्त इत्यादि तत्त्वप्रतिपादनपर सूक्तांमध्ये सर्व निरनिराळ्या देवता या एकाच देवतेचीं स्वरूपे आहेत असें प्रतिपादन केले आहे. गीतेमध्ये या वैदिक दर्शनाचा उल्लेख कांहीं ठिकाणी स्पष्ट आढळून येतो. उदाहरणार्थ, “ यागिमां पुष्पितां वाचं ० ” (अ. २।४२-४४) या ठिकाणी तसेच “ त्रैविद्या मां सोमपाः पूतपापाः ० ” (अ. १।२०) या ठिकाणी वैदिक कर्माच्या यथाविहित अनुष्ठानानें ऐहिक तसेच पारलौकिक सुख मिळते असे म्हटलें आहे; व या वैदिक दर्शनाला ‘ त्रयी-धर्म ’ अशी संज्ञा दिली आहे. अर्थात् या स्वर्गसुखापेक्षां परमेश्वरप्राप्तिरूप मोक्ष-सुख हें अत्यंत श्रेष्ठ व ते व्रह्मतत्त्वज्ञानानेच प्राप्त होतें असे तेथे म्हटलें आहे ही गोष्ट वेगळी.

१५. स्मार्त दर्शन :—जनतेच्या दृष्टीने हें वैदिक दर्शन बुद्धीला जलदी पटणारे जरी असलें तसेच वेदविहित कर्मे हीं ध्यान किंवा उपासना यांपेक्षां अनुष्ठानाला जरी सोरी असलीं, तरी पण समाजांतील वरच्या वर्गालाच वैदिक कर्मे करण्याचा अधिकार रुढीने चालत गेल्यामुळे व या वर्गांतील थोडक्याच लोकांना यज्ञादि कर्मे करणे शक्य असल्यामुळे बहुजन-समाजाला वैदिक दर्शनासारख्याच दुसऱ्या दर्शनाचा परमपुरुषार्थीकरितां अवलंब करणे भाग पडले. या दुसऱ्या दर्शनाला विशिष्ट नांव दिले गेले नसले व देतां येण्याजोगे नसले, तरी त्याला ‘ स्मार्त-दर्शन ’ म्हणून संबोधतां येण्याजोगे आहे. या दर्शनामध्ये देवताराघन ही गोष्ट आवश्यक होतीच; तरी पण, या देवता इंद्र, वरुण इत्यादि देवतांपेक्षां निराळ्या, पण त्यांच्या सारख्याच, विष्णु, शिव, सूर्य यांसारख्या देवता अत्यंत प्राचीन काळीं रुढ ज्ञात्या व त्यानंतर देवी, गणपति, राम, कृष्ण, धनपति, स्कन्द, ब्रह्मीम, नाग इत्यादि अत्यंत लौकिक देवताही रुढ ज्ञात्या, व कांहीं शतके ध्यान, जप इत्यादि स्वरूपांनी या देवतांची उपासना चालू असली तरी कालान्तराने या देवतांकरितां मंदिरे व त्यांच्या प्रतिमा, पूजा नैवेद्य इत्यादि प्रकारही पतञ्जलिपूर्वीं कांहीं एक दोन शतके या कालांत सुरु झाले. या स्मार्त दर्शनाचेच स्वरूप विस्ताराने अठरा पुराणे यांमध्ये तपशीलवार बन्याचशा ऐतिहासिक कथांची व प्रक्वचनांची जोड देऊन प्रतिपादित केले गेले व या देवतांच्या

उपासनेचे बाबतीत भक्तीला अतिशय प्राधान्य दिले गेले. अर्थात् तत्त्वज्ञानसंपादनेचे बाबतीत भक्ति ही निमित्तरूपानें शिरली की तिचे बरोबर तत्त्वज्ञानाच्या स्वरूपांत दैताचा शिरकाव होणे ही आवश्यकच बाब होते; व त्यामुळे पुराण-रचना-कालीं पुराणांमध्ये निहृषण केलेले जे पौराणिक दर्शन लोकांमध्ये पुष्कळ प्रसृत झाले तें भक्तिप्रधान दैतदर्शनच झाले. बरतीं वर्णन केलेल्या स्मार्त दर्शनालाच भगवद्गीतेमध्ये निर्दिष्ट केलेल्या भक्तिमार्गाचें वर्णन लागू पडते. उपास्य देवता कोणतीहि असो, घट भक्तीनें उपास्य देवता प्रसन्न होते व ती उपासकाचा उद्धार करते असें या स्मार्त व पौराणिक दर्शनांचे शोडक्यांत स्वरूप सांगतां येण्यासारखे आहे.

१६. उपनिषद्-ग्रंथांतील मूलभूत सिद्धांतः— वेदग्रंथांमध्ये जरी इन्द्र, अग्नि, वैदेश इत्यादि निरनिराळ्या देवतांना उद्देश्य यज्ञ, हविर्भाग वगैरे सांगितले असले तरी उदात्त विचारांनी भरलेल्या, पुरुषसूक्त, नासदीयसूक्त, वागाभ्यृणीयसूक्त, वामनसूत्र इत्यादि वैदिक सूक्तांमध्ये स्पष्ट रीतीने सर्व विद्यांची प्रतिष्ठा म्हणजे आधाररूप असलेली जी ब्रह्मविद्या अथवा आत्मविद्या ती सांगितली आहे; व या आत्मविद्येचेंच विस्तृत प्रतिपादन निरनिराळ्या उपनिषदांतील संवादांमध्ये व अन्य ठिकाणी केले आहे. ब्रह्म हेच पूर्ण आहे व तें सच्चिदानन्द-स्वरूप आहे हेच उपनिषदांतील मुख्य तत्त्व होय; व त्याला अनुसरूनच जीवात्माही ब्रह्मच आहे, दृश्यमान सर्व वस्तु ब्रह्माचाच विकार असल्यासारख्या आहेत, त्यांना वास्तविक रीतीने ब्रह्माहून निराळे अस्तित्व नाहीं, सर्व देवता ब्रह्माहून निराळ्या नाहीत, ब्रह्माच्याच सत्तेखाली त्या राहतात व वागतात असेंही तेथें प्रतिपादन केले आहे. त्याप्रमाणेच हे गूढ आत्मज्ञान तर्क-साध्य नाहीं, या ब्रह्माच्या साक्षात्कारानेच जीवाला त्याची प्राप्ति होते व जीव संसारापासून मुक्त होतो असाही सिद्धान्त सर्व उपनिषद्-ग्रंथांमध्ये स्पष्ट आढळून येतो; व निरनिराळ्या उपनिषद्-ग्रंथांमध्ये प्रतिपादित केलेल्या निरनिराळ्या विद्या याच सिद्धांताचें प्रतिपादन करतात. ईश, केन व कठ उपनिषदांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की ब्रह्म हे इंद्रियातीत असून इंद्रियांवर अधिकार चालविणारे आहे व ज्याला त्याचें ज्ञान झाले असें वाटते त्याला त्याचें ज्ञान बिलकूल झालेले नसते. जोंपर्यंत ज्ञान व ज्ञेय यांच्यामध्ये भेदबुद्धि असले तोंपर्यंत ब्रह्मज्ञान होणे शक्यच नसते. श्रवण, मनन व निदित्यासन यांमुळे “ब्रह्मात्मक सर्व आहे” अशी बुद्धि स्थिर झाली असतां शोक, मोह इत्यादि सर्व नाहीसे होतात व परमेश्वरानुग्रह होऊन ब्रह्मसाक्षात्कार होतो (कठ. २।२३). छांदोग्योपनिषदांतील शांडिल्यविद्या (२।१४), आरुणीविद्या (६।८) व बृहदारण्यक उपनिषदांतील दध्यङ् आर्थर्वणाची मधुविद्या (२।५), त्याप्रमाणेच योगेश्वर याज्ञवल्क्यांचे संवाद स्पष्टपणे ब्रह्मकल्पाचेंच प्रतिपादन करतात, फार कांथ, उपनिषदांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आढळणारे ब्रह्मविद्याप्रतिपादक भाग हे जगातील अत्यंत अमूल्य व उदात्त तत्त्वज्ञानाचे कायमचे निधीच आहेत असें म्हणावे लागते व हीच गोष्ट प्राचीन व अर्वाचीन, या देशांतील व अन्य देशांतील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्वानांनाही कबूल आहे. एकंदरीत पाहतां, उपनिषदांमध्ये अदैतवादच मुख्यत्वानें प्रतिपाद्य आहे असें स्पष्ट दिसून येते.

१७. ‘ब्रह्मन्’ व ‘आत्मन्’ या शब्दांचा अर्थः—उपनिषद् या शब्दाचा अर्थ साधारणपणे ‘गुरुसांनिध्यांत प्राप्त होणारी आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारी विद्या’ असा केला असतां तो बहुतेक उपनिषदांना लागू पडेल. प्राचीन व अर्वाचीन संशोहळें उपलब्ध उपनिषद्-ग्रंथांची संख्या ज्ञारी अडीच्यांचेच्या व्रत असली तरी अप्यांतील असलंगत

प्राचीन उपनिषदांची संख्या वारापंधरांच्या वर जाणार नाही. ती प्राचीन उपनिषदें म्हणजे ईश, केन, इत्यादि प्रसिद्ध दहा व त्यांशिवाय श्वेताश्वतर, कौषीतकि, जावाल, नृसिंहपूर्वोत्तर-तापिनी इत्यादि गणली जातात; व यांमधीलच उतारे मुख्यतः शंकराचार्य व हतर प्रसिद्ध भाष्यकारांनी घेतले आहेत. या उपनिषदांमध्ये ‘आत्मा’ अथवा ‘ब्रह्म’ हे दोनही शब्द ‘जडमिन तत्त्व’ या एका अर्थांच वापरले आहेत; इतकेंच नव्हे, तर ‘अयमात्मा ब्रह्म’ या शब्दांत दोघांचे ऐक्यही प्रतिपादन केले आहे. व्युत्पत्तिदृष्ट्या व प्रयोगसंदर्भदृष्ट्या विचार केला अमतां या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये अगदी सूक्ष्म भेद काढणे शक्य आहे. ‘ब्रह्मन्’ या शब्दाची व्युत्पत्ति ‘बृंहणाद् ब्रह्म’ अशी दिली आहे, व त्यावरून ‘जे शक्य तेवढे वाढलेलेच आहे, व ज्याची पुढे वाढ अशक्य आहे असें अमर्याद पसरलेले चेतनतत्त्व’ असा ‘ब्रह्मन्’ या शब्दाचा अर्थ सिद्ध होतो; त्याप्रमाणेच ‘जे अन्तर्गत म्हणजे अर्थात् सर्व सृष्टीच्या अन्तर्गत भरून राहिलेले आहे असें चेतनतत्त्व’ असा ‘आत्मन्’ या शब्दाचा अर्थ सिद्ध होतो. दोनही शब्दांचा चेतनतत्त्व असा जरी अर्थ असला तरी, ज्यामध्ये चैतन्य आहे असें अत्यंत सूक्ष्म जे आधारभूत तत्त्व ते लक्षात घेऊन त्यामध्ये राहणारे चैतन्य असा अर्थ ‘ब्रह्म’ या शब्दांने विवक्षित असतो; तर, आधारभूत तत्त्वाकडे दुर्लक्ष करून चैतन्यतत्त्वच प्राधान्याने ‘आत्मन्’ या शब्दांने विवक्षित असते असें, ठिकठिकाणी फारसा भेद न बाळगतां सररास सर्व प्राचीन उपनिषदांमध्ये उपयोगांत आणलेल्या ‘ब्रह्मन्’ व ‘आत्मन्’ या शब्दांच्या प्रयोगांवर सूक्ष्म नजर टाकली असतां दिसून येण्यासारखे आहे.

१८. आत्मज्ञानाचीं साधने :—आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हेच मोक्षप्राप्तीला असंत आवश्यक आहे, किंवदुना, आत्मज्ञान हाच संसारबन्धनांदून मोक्ष, असें सर्व उपनिषद्ग्रन्थांचे तात्पर्य आहे. परंतु, आत्मा किंवा ब्रह्म म्हणजे काय हे समजप्याकरितां कोणत्याही उपनिषदांमध्ये ब्रह्मन् अथवा आत्मन् शब्दाची व्याख्या देऊन विस्ताराने व्याख्यान किंवा वर्णन केले नाही. उलट, ब्रह्म हे ‘अमुक नाही’, ‘अमुक नाही’, किंवा अमक्याने त्याची प्राप्ति होणे शक्य नाही, अमक्याने होणे शक्य नाही, अशा रीतीने व्यावहारिक सर्व गोष्टींचा ब्रह्मस्वरूप म्हणून निषेच केलेला आढळतो. पण त्यावरोबरूच ‘हे सर्व ब्रह्म आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त जगांत कांहीही नाही’ असेही जागोजागी प्रतिपादन केलेले आढळते. ब्रह्माच्या स्वरूपाची कल्पना याची या दृष्टीने विधिरूपाने जर कांही सांगितले असेल तर या सर्व वस्तुंच्या पलीकडे परंतु सर्व वस्तुंच्या आंत आत्मतत्त्व किंवा ब्रह्मतत्त्व भरले आहे असें प्रतिपादन उपनिषद्ग्रंथांमध्ये केलेले दिसून येते. त्याप्रमाणेच ब्रह्मज्ञान हे साक्षात्काररूपानेच होते व हा आत्मसाक्षात्कार प्रवचने ऐक्याने, किंवा बुद्धीच्या तर्काने, किंवा नुसत्या दीर्घ अभ्यासाने होत नाही, तर ज्याचा परमात्मा स्वीकार करील त्यालाच परमेश्वराचा साक्षात्कार होतो असे एके ठिकाणी सांगितले आहे. दुसऱ्या एका ठिकाणी सत्य, तपश्चर्या, ब्रह्मचर्य व सम्यज्ञान यांनी ब्रह्मप्राप्ति होते असें सांगितले आहे; तर आणखी एके ठिकाणी उपनिषद्ग्रंथांच्या सूक्ष्म अभ्यासाने वस्तु-स्वरूपाचे यथार्थज्ञान झाल्यावर, तरंच संन्यासाचे योगाने नित्यशुद्धि झाल्यावर मरणानंतर शानी लोक ब्रह्माप्रत जातात असें सांगितले आहे. मुंडकोपनिषदामध्ये तर एके ठिकाणी रूपकालंकारयुक्त वर्णन करून “उपनिषदांचे ज्ञान हे धनुष्य घेऊन त्याला उपासनारूप तीक्ष्ण शर लावल्यावर बंहारीचे परमात्म्याचे ठिकाणी स्थिर झालेल्या चिनाने दोरी ओढून ते धनुष्य वांकवून बाण सोडला कीं जे लक्ष्य साधले जाते तेंच ब्रह्म” असें सांगितले आहे (मुं. २।२।३). हे सर्व विचारात घेऊन मगवदीतेमध्ये “ध्यानेनात्मनि पश्यन्ति.....तेषि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणः”

(भ. गी. १३।२४-२५) या दोन क्लोकांमध्ये वरील सर्व मोक्षमार्गाचा समन्वय करून सर्व मार्ग एकाच स्थानाप्रत जाणारे आहेत असें सपष्ट म्हटले आहे. भगवद्गीतेमध्ये बुद्धिप्रधान, भावनाप्रधान, व कियाप्रधान अशी तीन प्रकारची मनाची ठेवण असलेल्या तीन प्रकारच्या व्यक्तींना मोक्षप्राप्तीकरितां अनुकर्मे ‘स्थिरबुद्धियुक्तसमाधि’, ‘दृढ उपासना’ व निष्काम कर्मानुष्ठान ’ हीं साधने सांगितली आहेत. यांपैकी ‘स्थिरबुद्धियुक्तसमाधि’ हीच ‘सांख्ययोग’ या शब्दानें अभिप्रेत दिसते व ‘निष्कामकर्मानुष्ठान’ हेच ‘योगः कर्मसु कौशलम्’ अशी ज्याची व्याख्या दिली आहे त्या ‘कर्मयोग’ या शब्दानें अभिप्रेत दिसते. ‘भक्त्या त्वनन्यया शक्यः (भ. गी. ११।५४)’ या क्लोकांत वर्णिलेली भक्ति हीच ‘दृढ उपासना’ होय. या तीनही साधनांचे साध्य एकच आहे हें लक्षांत घेऊनच भगवद्गीतेमध्ये “यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते । एकं सांख्यं च योगं यः पश्यति स पश्यति ” (भ. गी. ५।५) तसेच “सांख्ययोगौ पृथग्भालाः प्रवदन्ति न पण्डिताः (भ. गी. ५।४)” असेंही म्हटले आहे. एकंदरीत सांख्य व योग हीं दोनही उपनिषद्प्रतिपादित ब्रह्मप्राप्तीचीं साधने म्हणून त्या कालीं समजालीं जात असत व त्यांचा अर्थ मोक्षोपयुक्त सांख्यमार्ग व मोक्षोपयुक्त योगमार्ग असा होता. उपनिषद्कालीं सांख्यांचीं पंचवीस तत्त्वे व त्यांचा विचार करणारे सांख्य-शास्त्र, तसेच सांख्यप्रतिपादित तत्त्वे व यम, नियम इत्यादि आठ अंगे असलेले ईश्वरसाक्षात्कारांचे साधन असें योगशास्त्र हीं दोनही अस्तित्वांत आलेलीं नव्हतीं असें स्पष्ट दिसून येते.

१९. स्मार्तदर्शनामध्ये भगवद्गीतेचे स्थान :—एकंदरीत पाहतां, उपनिषद्यातिपादित ब्रह्मादैतशानानें ब्रह्मस्वरूप किंवा आत्मस्वरूप मोक्षाची प्राप्ति होते हेच तत्त्वशान उपनिषद्कालीं व त्यानंतर कित्येक शतके प्रामुख्यानें प्रतिपादिले जात होतें. त्यावरोबरच त्या कालीं कर्मकाण्डाला अनुसरून केवल वैदिक कर्मानुष्ठान केल्यानें आत्म्याला स्वर्गप्राप्तिरूप फल मिळते हेही भत प्रतिपादिले जात होतें. जनतेच्या दृष्टीनें हें वैदिक दर्शन बुद्धीला जरी जलदी पटणारे असले, व वेदविहित यज्ञादि कर्मे हीं ध्यान किंवा उपासना यांच्यापेक्षां अनुष्ठानाला सोरीं असलीं, तरी पण समाजामधील वरच्या वर्गालाच वैदिक कर्मे करण्याचा अधिकार न्यालत गेला असल्यामुळे व त्या वर्गातीलही थोड्यांच लोकांना यज्ञादि कर्मे करणे शक्य असल्यामुळे बहुजनसमाजाला वैदिकदर्शनासारख्याच दुसऱ्या दर्शनाचा परमार्थसाधन म्हणून स्वीकार करणे भाग पडले. या दुसऱ्या दर्शनाला विशिष्ट नांव दिले गेले नसले व देतां शेण्याजोगें जरी नसले तरी त्याला ‘स्मार्त-दर्शन’ म्हणून संबोधतां येणे शक्य आहे. या दर्शनामध्ये देवताराधन हीं आवश्यक गोष्ट होतीच; पण या देवता इंद्र, आग्ने, वरुण, इत्यादि वैदिक देवतांपेक्षां निराळ्या पण त्यासारख्या विष्णु, शिव, सूर्य यांसारख्या लौकिक देवता ग्राचीन कालीं प्रथम रुढ झाल्या व त्यानंतर बलभीम, नाग इत्यादि देवताही लोकांमध्ये प्रसूत झाल्या. या देवतांची उपासना हर्विद्वये देऊन व वैदिक मन्त्र उच्चारून केली जात नसे, तर स्तुतिपर क्लोक म्हणून ध्यान, जप इत्यादि रूपांनी केली जात असे. या देवतांच्या प्रतिमारूपी प्रतीकांची पुष्पगन्धपूर्णदीपादिकांनीं पूजा अर्चा करणे वैरे प्रकार बव्याच कालानंतर म्हणजे हसवी सनापूर्वी दोन तीन शतकेच चालू झाले असावे. या स्मार्त दर्शनांचे प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये ‘भक्तिमार्ग’ या रूपाने केले आहे, व कालान्तरानें निरनिराळीं अनेक पुराणे रचिली गेल्यावर या स्मार्तदर्शनांचे पौराणिकदर्शनामध्ये रूपान्तर झाले. उपास्य देवता कोणतीही असो, भक्तीनें उपास्य देवता प्रसन होते व ती उपासकाचा उद्धार करते हें या स्मार्त झायवा पौराणिक दर्शनांचे स्वरूप आहे.

२०. भगवद्गीतेचे तत्त्वज्ञानप्रतिपादक ग्रंथांमधील स्थानः— उपनिषद्काला-
नंतर कांहीं शतकांनीं रामायण हा मौलिक काव्यग्रंथ व जयकाव्य म्हणून विद्वानांनीं संबोधिलेला
मूळ भारत ग्रंथ हे दोन महत्त्वाचे ग्रंथ रचिले गेले. या मूळ भारत ग्रंथामधील तत्त्वप्रतिपादन व
वर्णने स्मृतीवर आधारलेली असल्यामुळे याला स्मृतिग्रंथ मानण्यांत येते व स्मृतिग्रंथांचे
प्रामाण्य देण्यांत येते. या ग्रंथाच्या धर्तीवर निरनिराळ्या देवतांचा प्रधानदेवता म्हणून उल्लेख
करून, व सुषिप्रलयवर्णन, सर्वगवर्णन, पुनर्जन्मादि सिद्धान्त तसेच परमेश्वरप्राप्तिरूप मोक्ष व
त्यांचे भक्तिरूपीं मुख्य साधन इत्यादि अनेक बाबर्तीत साधारणणे सारखेच विचार निर्दिष्ट
करून अनेक श्लोकबद्ध ग्रंथ लिहिले गेले, या बाबर्तीत विशेष निर्देश करण्याजोगी गोष्ट
म्हणजे या बरीच शतके मागाहून लिहिलेल्या श्लोकबद्ध ग्रंथीना 'पुराण' अशी संज्ञा दिली
गेली, व त्यांचे कर्त्यांनीं अज्ञात राहाण्यांचे स्वीकारल्यामुळे मूळ ऐतिहासिक जयकाव्याचा
विस्तारभूत महाभारत ग्रंथ व त्यानंतर लिहिलेले सर्व पुराण ग्रंथ यांचा कर्ता एकच व तो
व्यास अशी "अष्टादशपुराणां कर्ता सत्यवतीसुतः" ही प्रौढोक्तीही लोकांमध्ये प्रसूत
झाली. मूळ भारत ग्रंथांमधील भारतयुद्धारंभ या महत्त्वाच्या प्रसंगी युद्धाला तथार झालेले
प्रतिपक्षामधील सर्व नातलग व नेही पाहून अर्जुनाच्या मनांत उत्पन्न झालेली युद्धपराङ्मुखता,
त्र्या वेळीं धार्मिक, व्यावहारिक, नैतिक इत्यादि सर्व दृष्टींनीं विचार केला असतां धर्म व
कर्तव्य या दृष्टींनीं युद्ध करणेच श्रेष्ठ असें श्रीकृष्णांनीं केलेले प्रतिपादन, ज्या भागांमध्ये आले
आहे असा भगवद्गीता नांवाचा भारताचा भाग अत्यंत महत्त्वाचा गणला जातो. हा भाग
अक्षरशः जसाचा तसा अगदी जुना असो वा नसो; तसेच, त्यांतील तत्त्वज्ञान हे जरी उप-
निषद्यप्रतिपादित तत्त्वज्ञानावरच आधारलेले असले, तरी त्याची मांडणी बहुजनसमाजाला
अत्यंत उपयुक्त अशा तन्हेने केली आहे. या भगवद्गीतेवर जाड्या विद्वान् आचार्यांनीं
स्वमतप्रदिपादक भाष्य-ग्रंथ लिहिले; त्या भाष्यग्रंथांवर, तसेच स्वतंत्र रीत्या, अनेक
टीकाग्रंथ, अनेक विवरणे, अनेक प्रबंध, तसेच अनेक भाषांमध्ये अनुवाद व टीकात्मक
ग्रंथ आजपर्यंत इतके लिहिले गेले आहेत कीं त्या सर्वांचा संग्रह करणे किंवा सारांश काढणे,
किंवा त्यांत प्रतिपादिलेल्या सिद्धान्तांचा समन्वय करणे हे अत्यन्त अशक्य कोर्टीतले काम
झाले आहे. तथापि, एवढे खरें कीं या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेले तत्त्वज्ञान हे त्या कालीं
प्रसूत असलेल्या तत्त्वज्ञानविषयक भिन्न भिन्न विचारसरणींचा समन्वय करून मांडलेले आहे व
तेही प्रसूत असलेल्या कोणत्याहि मतप्रणालींचे खंडन न करितां अत्यंत उच्च भूमिकेवरून त्या
तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन केले आहे व तें संपादन करण्याचे भिन्न भिन्न मार्गांही सांगितले आहेत.

२१. भगवद्गीतेचे महत्त्वः— भगवद्गीता हा संबादरूप ग्रंथ असल्यामुळे त्यामध्ये
कोही कांहीं गोष्टी पुन्हां पुन्हां सांगितल्या जाणे अपरिहार्य झालें आहे. त्याप्रमाणेच, प्रशो-
त्तरांच्या स्वरूपांत प्रतिपाद्यविषय ग्रथित ज्ञाल्यामुळे प्रथम विषयाचें प्रतिपादन, नंतर त्यावर
उद्भवणरे आक्षेप, त्यानंतर त्यांचे निरसन, व्यानंतर प्रतिपाद्य विषयाला साधक प्रमाणे देणे
व त्यानंतर प्रतिपाद्य सिद्धान्तांचे प्रतिपादन या किंवा अशा तन्हेच्या मार्गांनीं ग्रंथाची मांडणी
विषयप्रतिपादनाचे दृष्टींने पद्धनशीर झालेली दिसून येत नाही. तसेच, आपाततः मुख्य प्रति-
पाद्य विषयाचे बाबर्तीत विरोधात्मक प्रतिपादनही केलेले दिसून येत असल्यामुळे कांहीं ठळक
गोष्टीविषयीं संदेहाही निर्माण ज्ञाल्यासारखा दिसतो. उदाहरणार्थ, गीता ही कर्मयोगपर आहे कां
ज्ञानयोगपर आहे, तसेच ज्ञानोत्तर कर्म करणे हे शक्य आहे किंवा नाही, तसेच गीतेमध्ये
आस्माद्वैत प्रतिपादन केले आहे, कां भक्तांने परमेश्वराची सर्वकर्मसमर्पणपूर्वक सेवा करावी

या उच्च सिद्धान्तांमध्ये उपास्योपासकभावरूपी द्वैत सूचित केले आहे या व अशा अनेक बाबतींत गीतेचे निःसंशय प्रतिपादन काय आहे हें समजें फार कठिण काम होऊन बसले आहे. हें सर्व जरी खेरे असलें तरी पण, गीता ही उपनिषद्प्रतिपादित सिद्धान्तानाच पूर्ण धरून आहे व त्यांचेच प्रतिपादन कंठरवानें ती करीत आहे यांत बिल्कूल शंका नाही; व त्यामुळेच गीता हा महाभारत या इतिहासपुराणस्वरूपाच्या ग्रंथाचा एक भाग जरी असला तरी “भगवद्गीतासु उपनिषद्सु” या नेहमी उच्चारल्या जाणाऱ्या वाक्यावरून गीतेला उपनिषद् ग्रंथांची मान्यता किल्येक शतकांपूर्वीं देण्यांत आली होती हें स्पष्ट दिसून येते. उपनिषदांमध्ये प्राधान्यानें सांगितलेले आत्माद्वैत अथवा ब्रह्मद्वैत हाच गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे व हें ब्रह्मद्वैताचें ज्ञान फक्त उच्च वर्णिण्यांना न पोंचतां समाजांतील सर्व घटकांना सारखें पोंचावें या बुद्धीनें महाभारतामध्ये प्रसंगानें वेदान्तविषय आणून ब्रह्मद्वैताचें निरनिराळ्या प्रकारांनी विवेचन करून त्याचें ज्ञान हें समाजांतील भिन्नभिन्न मनोषटनेच्या लोकांना भिन्न भिन्न मार्गांनी प्राप्त होईल अशा रीतीनें सुलभ करून देणे हें अत्यंत महत्वाचें कार्य भगवद्गीतेने केले आहे.

२२. भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान व तें संपादन करण्याची साधने:— मन हें अंतरिक्षिय चंचलतेकरितां जितके प्रसिद्ध आहे तितकेंच किंवा, त्याहूनही कांकणभर ज्यास्तच तें वैचित्र्याकरितां प्रसिद्ध आहे. कोणत्याही दोन माणसांची मने कदापि सारखीं असत नाहीत. पौर्वात्य व पाश्चात्य मानसशास्त्रवेत्यांनी मनोवृत्तीचे जरी अनेक प्रकार वर्णन केले असले व त्यांतील भेद व पोटभेद दाखविले असले, तरी मनाची घटना म्हणजे मन हें कोणत्या भौतिक तत्त्वांनी घडलेले आहे, किंवा तें मुळीच भौतिक नाही याविषयी कोणत्याही तत्त्ववेत्यानें निर्णयिक विचार केलेला दिसून येत नाही. उपनिषदांमधील ‘अन्नमय हि सौम्य मनः’ यासारखीं कांहीं वाक्ये भ्रात्र मन हें भौतिक आहे असे दाखवितात. मनाच्या घटनेचा विचार दृढ जरी बाजूला ठेवला तरी मनोवृत्तीचे निरनिराळे कल व प्रकार पाहून मनाचे बुद्धिप्रधान (Intellecction), भावनाप्रधान (Emotion), व कियाप्रधान (Volition), असे तीन विभाग पौर्वात्य व पाश्चात्य तत्त्ववेत्यांनी केलेले आढळतात. मनुष्याच्या मनाच्या घटनेचा साधारणपणे विचार केल्यास बुद्धिप्रधान मन असलेल्या माणसांचे प्रमाण फारच अल्प दिसून येते. कारण इंद्रियें व इंद्रियांवर अधिकार चालविणारे मन हीं दोनही ताब्यांत ठेवणारी बुद्धि असलेली “स्थितप्रज्ञ” माणसे फारच क्लिचित् आढळून येतात. नुसर्ते मन ताब्यांत ठेवणे हीच गोष्ट फार कठिण आहे. “इन्द्रियाणि प्रमाणीनि हरन्ति प्रसभं मनः” असे भगवद्गीतेत स्पष्ट म्हटले आहे. मग बुद्धीची गोष्ट बाजूलाच राहू द्या. इंद्रिये हीं ताब्यांत ठेवणे कठिणच खरें, पण निष्काम रीतीने पुण्यकारक कर्म करण्यांत त्याची शक्ति खर्च करणे हें मनुष्याला कठिण असले तरी शक्य आहे म्हणून सामान्य जनतेच्या दृष्टीने ज्याला ‘कर्मयोग’ म्हणतां येईल असा परमपुरुषार्थ मिळवून देण्याचा मार्ग गीतेमध्ये प्रामुख्यानें प्रतिपादन केलेला दिसतो. तसेच, ज्याप्रमाणे चांगल्या कमीमध्ये सदा व्यग्र राहिल्याने इंद्रिये एकप्रकारे ताब्यांत ठेवलीं जातात. त्याप्रमाणे चांगल्या विचारामध्ये मन सर्वदा व्यग्र करणे हें जरी इंद्रिये ताब्यांत ठेवण्यापेक्षां कठिण असले तरी शक्य आहे व तसेच मन ताब्यांत राहावें म्हणून परमेश्वराचे चितन, ध्यान, अनुस्मरण इत्यादि मनोवृत्तीमध्येच मन सदा गुंतवून ठेवून त्या मनोवृत्तीना अनुकूल अशीच कर्मे करण्यांत इंद्रिये गुंतविणे अशा प्रकारचा भक्तिमार्गाही भावनाप्रधान मन ज्यांचे आहे अशा व्यक्तीं करितां भगवद्गीतेत सांगितला आहे.

२३. भगवद्गीतेतिलि सांख्यमार्ग व योगमार्ग :—तुद्विप्रधान मन असलेल्या व्यक्तीं करितां भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेला जो स्थितप्रश्नतारूप मार्ग तोच सांख्यमार्ग व योगमार्ग या शब्दांनीं गीतेत विवक्षित आहे सांख्यमार्ग व योगमार्ग असे दोन निरनिराळे शब्द घालून ज़री हे मार्ग सांगितले असले तरी वास्तविक पाहतां ते दोनही मार्ग एकाच स्वरूपाचे अहेत है “ यत्पांखैः प्राप्यते स्थानं... एकं सांख्यं च योगं च... पश्यति ” या गीतेतील शब्दांवरून स्पष्ट होत आहे. उपनिषद्ग्रंथांमध्ये जरी या मार्गांने खुलासेवार वर्णन केलेले नसलें तरी उपनिषद्प्रतिपादित आत्मैक्यज्ञानसंपादनाला तोच मार्ग उपनिषत्काळी विवक्षित असला पाहिजे. गीतेमध्ये जो निष्कामकर्ममार्ग म्हणून खामान्य जनतेकरितां सांगितला आहे तोच योगमार्ग “ तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ” या श्लोकाभीतील ‘ कर्मयोग ’ या शब्दांने विवक्षित आहे व कियाप्रधान मनोवृत्ति ज्यांची आहे अशा व्यक्तीकरितांच तो सांगितला आहे; विशेषतः वर (परि. १४) वर्णन केलेला वैदिक दर्शनास अनुसरून वागणान्या व यज्ञ-यागादि वैदिक कृत्ये करणाऱ्या लोकांनाही कर्मफलाशा शोङ्गून कृत्ये केल्यास स्वर्गसुखाएवजीं ब्रह्मज्ञानामुळे मोक्षमुख लाभते असें भगवद्गीतेचे प्रतिपादन आहे. हीच गोष्ट “ कृत्वा कर्म-फलासङ्गं नित्यतृप्तो... न स लिप्यते ” या श्लोकामध्ये सांगितली आहे. एकदर्ओत श्रौतदर्शन-काळीं म्हणजे उपनिषत्काळीं प्रसृत असलेले जे सांख्यमार्ग व योगमार्ग तत्त्वज्ञानदृष्ट्या औप-निषद दर्शन व वैदिक दर्शन अनुसरणान्या लोकांकरितां भगवद्गीतेमध्ये घालून दिले आहेत व स्मार्तदर्शन अनुसरणान्या भावनाप्रधान व्यक्तीकरितां भक्तिमार्ग घालून दिला आहे. अशा रीतीने तीनही दर्शनांचा व तीनही मार्गांचा सुंदर समन्वय भगवद्गीतेमध्ये केला असल्यामुळे समाजांतील सर्व प्रकारच्या जनतेला तत्त्वज्ञानसंपादनपूर्वक मोक्षलाभ व्यावा या दृष्टीने लिहिलेला भगवद्गीतेसारखा दुसरा ग्रंथ व भारतखंडांत नाही असें म्हटलें तरी चालेल. आपाततः या तीनही मार्गामध्ये पुष्कलसा भेद दिसून जरी आला व भक्तिमार्ग हा द्वैतात्मक जरी वाटला तरी निष्कामकर्मयोग अथवा निस्तीम भक्तियोग या दोन्हींचे पर्यवक्षान स्थितप्रश्नेमध्ये होतें, व स्थितप्रश्नेने प्राप्त होणारा मोक्षमार्ग म्हणजे व आत्मद्वैतज्ञानही उपनिषत्प्रतिपादेत मोक्ष-मार्ग होय.

२४. बहुजनसमाजांतील तत्त्वज्ञानप्रतिपादक संग्रहाय :—बहुजनसमाजाला तत्त्व-ज्ञानसंपादनाचे बाबतींत भगवद्गीता हा ग्रंथ कितीही उपयुक्त असला व “ सर्वोपनिषदो गावो ... दुर्घं गीतामृतं महत् ” या प्रसिद्ध श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे जरी परंपरागत तत्त्व-ज्ञान त्यामध्ये उत्कृष्ट रीतीने प्रतिपादन केले असले, तरी पण निरनिराळ्या समाजांमध्ये प्रसृत असलेल्या धार्मिक समजूती, सामाजिक चालीरीती, व तत्त्वज्ञानप्रतिपादक प्रणाली यांना तो सर्वस्वी अनुकूल नसल्यामुळे म्हणा, किंवा विषयगांभीर्यामुळे सामान्य जनांना त्यांतील तत्त्व-ज्ञानाचे यथार्थ ग्रहण करणे अशक्यप्राय ज्ञाल्यामुळे म्हणा, साध्या व सुलभ भाषेत सामान्य जनतेला समजेल अशा रीतीने अनेक पुराणग्रंथ लिहिण्यांत आले, व त्यांमध्ये जुन्या प्रसृत असलेल्या अद्भुतरम्य दन्तकथा व ऐतिहासिक माहिती यांची जोड देऊन उपनिषदें व भगवद्गीता यांमधील तत्त्वज्ञानाच ठिकठिकाणाऱ्या जनतेच्या दृष्टीने योग्य ते बदल करून प्रतिपादन करण्यांत आले. संस्कृत भाषेतच नव्हे, तर इतरही त्या वेळी प्रचारांत असलेल्या पाली, अर्धमागधी इत्यादि प्राकृत भाषांमध्येही लोकाचार व लोककल्पना यांचेकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आचारांचे बाबतींत अहिसेवर कटाक्ष ठेवून व विचारांचे बाबतींत सर्व वस्तु क्षणिक आहेत या सिद्धान्ताचा पुरस्कार करून जैन व बौद्ध तीर्थकारांनीं व त्यांच्या शिष्यप्रशिष्यांनीं उपनिषत्प्रतिपादित तत्त्वज्ञानाचे लोकांमध्ये प्रसृत केलें; व अनुकर्मे ‘ आगम ’ व ‘ विषिटक ’

या नांवानें पुढे जे प्रसिद्धीस आले तें प्रथं लिहिले. त्यांपैकी बौद्धांनीं ध्यानाकडे ज्यास्त नजर देऊन चार आर्यसत्यांवर अचल श्रद्धा व आर्याषाङ्गिक मार्गं हीं दोन मुख्य निर्वाणसाधने म्हणून प्रतिपादन केली; व जैनांनीं कष्ट, फळश उपवास इत्यादिकांनीं युक्त 'रत्नत्रय' म्हणजे शान, दर्शन व चारित्र यांचे त्रिक हैच मुख्य सिद्धिंगतिसाधन म्हणून प्रतिपादिले. कालांतरानें जैन व बौद्ध या दोन्ही मतसंप्रदायामध्ये पुराण कथांवर आधारलेले व दर्शनाला पोषक असे पुराणंग्रथं लिहिले गेले व मूर्तींची स्थापना व पूजाही अंमलांत आली.

२५. बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे :—वर लिहिल्याप्रमाणे सामान्य जनतेला पुराणंग्रथं हैच प्रमाणभूत ग्रंथ शाले व त्यांतील तत्त्वज्ञान हें बहुतांशीं धार्मिक स्वरूपाचे असत्यामुळे, तसेच पुराणरचनाकालीं निरनिराळ्या पुराणांतील निरनिराळ्या देवता याच मुख्य उपास्य देवता होऊन बसत्यामुळे, वास्तविकरीतशं पुराणंग्रथांमध्ये जरी विशिष्ट देवता परब्रह्माहून निराळ्या समजत्या नसत्या तरी सामान्य जनांच्या पुराणाविषयींच्या श्रद्धादाळ्यामुळे त्या देवता परस्परांपासून भिन्न भिन्न अशा समजत्या गेल्या. साहजिकच शैव, वैष्णव वैगैरे निरनिराळे धार्मिक ग्रंथ उत्पन्न शाले इतकेंच नव्हे, पण 'सर्व आत्माच आहे' हें मूळभूत तत्त्वज्ञान, व कोणतीही इष्ट देवता द्यी वस्तुतः परब्रह्मस्वरूपच आहे दी धर्मबुद्धीही दिग्दियल झाली व त्या त्या पंथांमध्ये एक प्रकारची चुरस होऊं लागली व निरनिराळ्या देवतांच्या श्रेष्ठत्वाविषयीं भांडणे सुरुं झालीं. उपनिषदांतील मुख्य मुख्य वाक्यांनेही लोक निरनिराळे अर्थ करूं लागले व तत्त्वज्ञानप्रतिपादनाचेही भिन्न भिन्न मार्गी सुरुं झाले. मोठमोळ्या कषीनाही ठळकठळक उपनिषद्वाक्यांच्या तात्पर्यांविषयीं ऊहापोह करावा लागला व जसतसे ते जीव व ब्रह्म, तसेच जगत् व ब्रह्म, यांच्या संबंधाविषयीं खोल खोल विचार करूं लागले तसतसे त्यांचे निष्कर्षही निरनिराळे होऊं लागले. या सर्व निरनिराळ्या मतांना संग्रथित करून उपनिषदांतील वाक्यांचा समन्वित अर्थ भगवान् बादरायण व्यासांनी बादरायण सूत्रांमध्ये अत्यंत सर्परक रीतीने दिला व जीवाचे स्वरूप, त्याचा शारीरांशीं संबंध, जगाचे स्वरूप, त्याचा ब्रह्माशीं संबंध वैगैरे तत्त्वज्ञानपर मुद्यांचाही चांगला खुलासा केला. तत्त्वज्ञान-प्रतिपादनात्मक ग्रंथांमध्ये बादरायण सूत्रांची योग्यता फारच वरच्या दर्जांची समजली गेली व त्यांना उपनिषदांतालोखाल मान्यता मिळाली. उपनिषदें, बादरायणसूत्रे व भगवद्गीता हे तीन ग्रंथ तत्त्वज्ञानप्रतिपादनात्मक ग्रंथांमध्ये मूळभूत शाले व तिघाना मिळून प्रस्थानत्रयी हीं संज्ञा मिळाली. जरी उपनिषदें, भगवद्गीता व बादरायणसूत्रे या ग्रंथांची रचना, स्वरूप व मांडण्यूक भिन्न प्रकारची दिशांलीं तरी सूक्ष्म दृष्ट्या विचार केला असतां तीनही ग्रंथांमध्ये प्रतिपादिलेले तत्त्वज्ञान हें एकच आहे. या सर्व नगाचे उत्पाची, स्थिति व प्रलय हे परब्रह्मापासून होतात; परब्रह्म अथवा परमात्मा हें एकच मूलतत्त्व आहे; या परब्रह्माचे सालील दर्जाचे स्वरूप अपरब्रह्म होय व त्यालाच ब्रह्मदेव अथवा कार्यब्रह्म म्हणतात. परब्रह्मतत्त्वच परमोपास्य आहे व त्याच्या ज्ञानानेच जीवाला संसारापासून पूर्ण मुक्ति मिळते. वस्तुतः पाहतां जीव, जड व त्यांचा नियंता परमेश्वर हीं तीनही निरनिराळों भासणारी तसेच एकच आहेत. हे व अशाच प्रकारचे सिद्धांत तीनही ग्रंथांमध्ये आढळून येतात. या तीन ग्रंथांपैकी उपनिषदग्रंथ हे क्षुतिग्रंथ समजले जातात व ते नवीन पूर्वीचे हे निर्विवादन जाहे. आज जरी २००-२५० उपनिषदें पलघ्य असलीं तरी भगवद्गीता व बादरायणसूत्रे यांना मूळभूत असलेली अशी उपनिषदें ईश, केन, कठ, प्रश्न, सुंदक, मांडूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, व बृहदारण्यक हीं दहा व फार तर शेताश्वतर, जावाल व नृसिंहतापिनी येवदीच समजलीं जातात.

२६. ब्रह्मसूत्रांचा रचनाकालः—भगवद्गीतेनंतर थोडक्याच ११८१३धीत बादरायणांनी ब्रह्मसूत्रे रचिली असावी. भगवद्गीता पूर्वी लिहिली गेली किंवा बादरायणसूत्रे पूर्वी लिहिली गेली याविषयी विद्वानांमध्ये तीव्र मतभेद आहे व दोनही मतांना वरीच साप्रकबाधक प्रमाणे दिली जातात. त्यांमध्ये विशेष महत्त्वाचे म्हणून दिलेले प्रमाण म्हणजे गीतेमधील “ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्विर्विनिश्चितैः” (भ. गी. ७३.४) हा श्लोकार्ध व त्यांतील ब्रह्मसूत्रपद हा शब्द होय. या श्लोकार्धावरून भगवद्गीता ही ब्रह्मसूत्रे म्हणजे बादरायणसूत्रे रचिली गेल्यानंतर रचिली गेली असे कांही विद्वानांचे म्हणणे आहे. परंतु इतर अन्तर्गत व बाब्य पुरावे पाहिल्यास भगवद्गीतेनंतर ब्रह्मसूत्रे रचिली गेली असे म्हणावयास पुष्टकळच जागा मिळते. या बाबतीत विशेष महत्त्वाचे प्रमाण म्हणजे गीतेमध्ये त्यांचा प्रत्यक्ष उड्डेख नाही अशा जैन, बौद्ध, न्याय, वैभाषिक, पाशुपत, भागवत इत्यादि मतांचा ब्रह्मसूत्रांमध्ये स्पष्ट उड्डेखच नव्हे, तर त्यांचे खंडनही केलेले दिसून येते. गीतेमध्ये बौद्धमताचा उड्डेख “असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहु-रनीश्वरम् । अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहेतुकम् ” (भ. गी. १६.८) या श्लोकांत दिसून येतो. विशेषतः या श्लोकांतील ‘अपरस्पर’ या पदान्ना अर्थ “अपरस्पराः क्रियासातत्ये” या सूत्राप्रमाणे वेतत्यास बौद्धांच्या ‘प्रतीत्यसमुत्पाद’ या सिद्धांताला उद्देशून वरील श्लोक लिहिला असावा असे दिसून येते; व तसें जरी वास्तविक असलें तरी त्यावरून फार तर स्वतः बुद्धाने व त्याच्या निकटवर्ती शिध्यांनी प्रतिपादन केलेले जे ‘चत्वारि आर्यसत्यानि’ इत्यादि मूलभूत सिद्धान्त त्यांना उद्देशूनच वरील श्लोक लिहिला असावा असे दिसून येते; बादरायणसूत्रे ही यानंतर म्हणजे बौद्धमताचा बराच विस्तार होऊन त्यामध्ये सौत्रान्तिक, वैभाषिक, योगाचार व माध्यमिक हे चार मुख्य पक्ष निर्माण होण्यापूर्वी जरा म्हटले तरी विज्ञानवादाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लिहिली गेली असे मानण्यास मुळीच हरकत दिसत नाही. वर निर्दिष्ट केलेल्या दर्शनांचे कोणते ग्रंथ व ग्रंथकार बादरायणसूत्रांमध्ये अभिप्रेत असावे यासंबंधाने जरी नक्की निर्णय करणे कठिण असले तरी या दर्शनांचे सूत्रांमध्ये एकदर्तीत वादरायण सूत्रांमध्ये लिहिले गेलेले संक्षिप्त विवेचनात्मक ग्रंथ बादरायणांनी पाहिले असावे व या दर्शनांचे काळांतरानें झालेले पोटभेद बादरायणांनंतर अधिक स्पष्ट झाले असावे. उदाहरणार्थ—न्यायदर्शनाचे न्याय व वैशेषिक हे भेद, जैन-दर्शनाचे दिगम्बर व श्वेताम्बर हे पंथ, तसेच पाशुपतांचे रसेश्वर, प्रत्यभिशा, औलूक्य इत्यादि पंथ व त्या पंथांचे व्याख्याते वात्तर्यायन, प्रशास्तपाद, उमास्वाति, नागार्जुन, वसु-बन्धु, असङ्ग इत्यादि मोठमोठे आचार्य हे बादरायण व्यासानंतरच होऊन गेले असावे. एकदर्तीत पाहतां, भगवद्गीतेचा काल भारतयुद्धकालाइतका प्राचीन मानिला अथवा सूत-शीनकांच्या कालाइतका अर्वाचीन मानिला, तरी भगवद्गीतेनंतर बादरायणसूत्रे रचिली गेली, व बादरायणसूत्रांपूर्वी निरनिराळ्या आस्तिक व नास्तिक दशांनंवर सूत्रग्रंथ लिहिष्यांत आले होते हे सिद्ध होते, बादरायणसूत्रांची पद्धतशीर रचना व विवेचन यांची भगवद्गीतेच्या रचनेशी तुलना केली असतांही बादरायणसूत्रे ही भगवद्गीतेनंतरच लिहिली गेली असावी असे दिसून येते. शिवाय, बादरायणसूत्रांमध्ये वेळोवेळी आढळून येणाऱ्या सृष्टिशब्दाने भगवद्गीताच अभिप्रेत असावी असे वाटते; व शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य इत्यादि भाष्यकारांनी ठिकठिकाणी उद्धृत केलेल्या भगवद्गीतेतील वचनांवरून भगवद्गीतेनंतरच बादरायणसूत्रे रचिली गेली असे भाष्यकारांचेही मत असावे असे स्पष्ट दिसून येते. वेदान्तसूत्रकार बादरायण, व्यास व पाराशर व्यास हे निराळे असावे. व बादरायण व्यास हे पाराशर व्यासानंतर होऊन गेले असावे. सामवेदाच्या वंशब्राह्मणांत जैमिनीनंतर

पौरिपण्ड्य, त्यानंतर पाराशार्यायण व त्यानंतर बादरायण असा क्रम दिला आहे. त्यावरून ही पाराशार्य व्यासानंतर बराच काळ गेल्यावर व जैमिनीच्यानंतर शेंपन्नास वर्णाच्या अवधीत बादरायणसूत्रांचा काळ ठरवावा लागेल.

२७. ब्रह्मसूत्रांतील तत्त्वज्ञान :— परमतत्त्व व त्याच्या प्रातीचें साधन यांविषयी उपनिषदांमध्ये निरनिराळ्या ठिकाणीं प्रतिपादिलेले सिद्धांत जरी निरनिराळे मासमान झाले तरी वस्तुतः ते एकच आहेत हैं. ज्ञन्या १०।१२ उपनिषदांचे समग्र अध्ययन व मननपूर्वक विवेचन केले असतां कल्कून येते. व बादरायणसूत्रांचाही उद्देश तक्षीचं ग्रन्थक्षिति हीच गोष्ट स्पष्ट करून दाखविण्याकरितां आहे. बादरायणांनी रचिलेली ब्रह्मसूत्रे हा पद्धतिपूर्वक व शास्त्रीय-दृष्ट्या मुदेश्वर विवेचन करणारा वेदान्तविषयावर रचिलेल्या उपलब्ध ग्रंथांपैकीं पहिल्या प्रतीचा पहिलाच ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. या ग्रंथांत एकंदर ५५५ सूत्रे आहेत व त्यांची १९२ अधिकरणे केली आहेत. विषय, शंका, खंडन, सिद्धान्तस्थापन व संगति या गोष्ठी स्पष्ट दाखवून पद्धतशीर विवेचन करण्याची पद्धति कांहीं ठिकाणीं अगदींच. त्रोटक तर कोठें जरा विस्तृत अशी आढळून येते. हा ग्रंथ सूत्रवद असत्यामुळे व सूत्रे हीं “अल्पाक्षरमसंदिग्धं सारवत०” इत्यादि श्लोकांत वर्णिल्याप्रमाणे त्रोटक जरी असलीं तरी त्यांची रचना पाणिनिसूत्रांद्वयकी परिपूर्ण नसत्यामुळे पुष्कळ ठिकाणीं मूळच्या अर्थाविषयी संशय उत्पन्न होतो. अर्थात् ग्रंथरचनाकालीं निरनिराळ्या विद्यापीठांत व आश्रमांत सूत्रांचे स्पष्ट विवरण अध्यापनाचे वेळीं संप्रदायानुरूप केले जात असत्यामुळे सूत्रांच्या अर्थाबद्दल त्या वेळीं व त्यानंतर कांहीं वर्षे कोणतीही अडचण पडत नसली पाहिजे ही गोष्ट विसरतां कामा नये. बादरायणसूत्रांचा मुख्य प्रतिपाद्य विषय ब्रह्मज्ञान, त्याचे स्वरूप व त्याच्या प्रातीचा मार्ग हा आहे; व त्याचे प्रतिपादन एक अथवा अनेक सूत्रांची प्रत्येक पोटविषयावर स्वतंत्र अधिकरणे करून केले आहे. सामान्यतः प्रतिपादनाची पद्धति जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रांच्या सारखीच दिसते. व त्यामुळे जैमिनीच्या नंतर बादरायणांनी जैमिनिसूत्रांच्या बारा अध्यायांना पूर्वार्ध समजून उत्तरार्धादाखल उत्तरभीमांसेचीं हीं चार अध्यायांचीं सूत्रे रचिलीं असे कांहीं लोक मानतात व विशिष्टाद्वैती तर ‘पूर्वमीमांसा सूत्रांचे संकर्षकांडासहित १६ अध्याय व बादरायणाच्या उत्तरभीमांसा सूत्रांचे ४ अध्याय मिळून २० अध्यायांचे मीमांसा-सूत्रांचे एकच शास्त्र होय’ असे प्रतिपादन करतात. ‘षोडशलक्षणी’ हा शब्द रामानुजाचार्याच्या श्रीभाष्याच्या आरंभीं याच अर्थाने योजिलेला आहे.

२८. ब्रह्मसूत्रांतील मूलभूत सिद्धांत :— बादरायणसूत्रांचे चार अध्याय आहेत व प्रत्येक अध्यायाचे चार पाद आहेत. पहिल्या अध्यायांत जगाचे कारण ब्रह्म आहे हैं उपनिषदांतील वाक्यांचा समन्वय करून दाखविले आहे. दुसऱ्या अध्यायांत ब्रह्मकारणवादावर इतर स्मृतिकारांचे व दर्शनकारांचे आक्षेप मांडले आहेत व त्यांचे निरसन केले आहे. तिसऱ्या अध्यायांत ब्रह्मप्रातीच्या साधनांचे विवेचन केले आहे व चवथ्या अध्यायांत मोक्षरूप फलाचे विवेचन केले आहे. एकंदरीत पाहिले असतां ब्रह्मसूत्रांतील सिद्धांत पुढे लिहिल्याप्रमाणे मांडितां येतील. (१) ब्रह्म हैं एकच पारमार्थिक तत्त्व आहे. (२) तेंच सर्व जगाचे कारण आहे; अर्थात्-जगाचे उत्पत्ति, स्थिति व प्रलय त्यावरच अवलंबून राहतात. (३) या ब्रह्माच्या शान्तपासूनच जीवाला मुक्ती प्राप्त होते. हीं तीन बादरायणसूत्रांत सांगितलेली मूलभूत तर्फे आहेत. यांशिवाय तत्त्वज्ञानाला शास्त्राचे नित्य (१-३-२९) प्रामाण्य (१-१-३) अचिन्त्य वस्तुबद्दल तर्काचे अप्रामाण्य व शास्त्राचे प्रामाण्य (२-१-११) जीवाचे पर-

मात्म्याचे ठिकाणी आभासत्व (२-३-५०) परमात्म्याचे सर्व भूतांचे ठिकाणी अन्तर्यामि-
रूपानें वास्तव्य (१९२-१८) वैगेरे सिद्धांतही बादरायणसूत्रांत मांडले आहेत; व तरेंच,
कर्माचं भद्रत्व व ज्ञानास त्याचा उपयोग दाखवून प्रतीकोपासनेचे अखेर पर्यवसान ब्रह्मज्ञानांत
होतें व तदनंतर ब्रह्मसाक्षात्काररूपानें भोक्ता प्राप्त होतो असेही सांगितले आहे.

२९. ब्रह्मसूत्रांचे भद्रत्वः—बादरायणसूत्रांतील मूलभूत सिद्धांत जरी वर लिहिल्या-
प्रमाणे योडक्यांत स्पष्ट मांडतां आले तरी जरा खोल विचार केल्यास अवांतर गोष्टीविषयीं
त्यांत बरीच संशयास्थद ठिकाणे आहेत. उदा. ब्रह्म हे जगाचे कारण आहे असे स्पष्ट जरी
असेले तंत्री तें उपादानकारण आहे कां निमित्तकारण आहे, उपादानकारण असल्यास तें
परिणामरूपानें आहे कां विवर्तरूपानें आहे असे प्रश्न उद्भवतातच. तरेंच जीव व ब्रह्म ही
एकच आहेत, असे प्रतिपादन केले असतां जीव हा परब्रह्माचा अंश आहे, कां आमास आहे,
कां प्रतिबिंब आहे वैगेरेही प्रश्न उद्भवतात. या अवांतर मुद्यांसंबंधीं निश्चित प्रकारची मतें
उपनिषदांतही आढळून येत नाहीत, व बादरायणसूत्रांतही तोच प्रकार दिसून येतो. सूत्र-
कारांचे वेळीं व त्यानंतर बरीच वर्णपर्यंत या अवांतर मुद्यांचे स्पष्टीकरण सांगदायिक पद्धतीने
पठनपाठनाचे वेळीं केले जात असावे, म्हणूनच बादरायणांनी त्यांचा स्पष्ट खुलासा व विस्तृत
विवेचन सूत्रांत कोठेही केले नाही. कदाचित् त्या अवांतर गोष्टीविषयीं त्यांचे कालीही बराच
मतभेद त्यांच्या दृष्टेप्तनीस आला असल्यामुळे तो बाजूला ठेवून ती सर्व मतें ज्या रीतीने
एकवट्टील असें सर्वसाधारण विवेचन त्यांनीं पतकरिलें असावे व तरें केल्यानेच उपनिषदांचे
तत्त्वज्ञान सुसंग्रहित करून लोकांच्या मनांत तें स्पष्ट विवरून त्यांना उपनिषदतत्त्वज्ञानाची जागृति
करण्याची आपली इच्छा बादरायणांना सफल करतां आली. या गोष्टीचा! अप्रत्यक्ष पुरावा म्हणजे
दुसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या पादांत जीवब्रह्मांच्या संबंधाविषयीं विवेचन आले आहे तरें
बादरायणकालीही त्या मुद्यांसंबंधीं अनेक प्रकारची मते असावीत असे दिसते. तरेंच इतर
ठिकाणीही आश्मस्थ, बादरि, औडुलोमि, काशकृत्त वैगेरे ऋषींचीं निरनिराळीं मते
बादरायणांनी दिली आहेत. बादरायणसूत्रांनंतर हीं मते मार्गे पडलीं व गुरुशिद्धमार्गानें
त्यांच्या स्पष्टीकरणाची परंपराही नष्ट झाली.

३०. ब्रह्मसूत्रांवरील भाष्ये— अशी स्थिती झाली असतां मोठमोळ्या बुद्धिमान्
तत्त्ववेत्यांनासुदां बादरायणसूत्रांचा अथपासून इतिपर्यंत सुसंगत अर्थ लावण्याची पंचाईत
पडली व ज्या त्या व्याख्याकारानें आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या व गाढ विद्वत्तेच्या जोरावर
जी कांहीं परंपरा सांभळली त्या परंपरेला धरून सूत्रांच्या अर्थाचं प्रतिपादन केले. यांपैकी कांहीं
व्याख्याकारांनीं विस्तृत भाष्ये लिहिली व कांहींनी संक्षिप्त टीका लिहिल्या. या व्याख्याकारां-
मध्ये भर्तृप्रपंच, शंकराचार्य, रामानुजाचार्य, वृद्धभाचार्य, विज्ञानभिक्षु, श्रीकंठाचार्य व
धीकराचार्य यांनी केलेले वेदान्तसूत्रांचे व्याख्यान किरकोळ मतभेद बाजूला सारल्यास अद्वैत-
परच आहे असे म्हणतां येईल. शंकराचार्याच्या अद्वैताला मायाद्वैत म्हणतां येईल, वल्लभाचार्याच्या
यांच्या मताला विशिष्टाद्वैत म्हणतां येईल; व रामानुजाचार्य, श्रीकराचार्य व श्रीकण्ठाचार्य
यांच्या मताला विशिष्टाद्वैत म्हणतां येईल. भद्रभास्त्रकर व निर्बाके यांनीं भेदाभेदरूप व्याख्यान
केले. व मध्याचार्यांनीं द्वैतपर व्याख्यान केले. या सर्वही मिळभिज मतांना (१) ब्रह्म हेच
पारमार्थिक मूलतत्त्व आहे, (२) जीव हे परब्रह्माचेंच स्वरूप आहे, (३) जग हे परब्रह्माचें
कार्य आहे, तरेंच (४) मुक्ती हा परमपुरुषार्थ आहे व तो ब्रह्मज्ञानामें होतो हे मूलमूर्ति
सिद्धांत कणूलच आहेत. परंतु जीवाचे स्वरूप काय व जीवांचा ब्रह्मांशीं संबंध कोणत्यां

स्वरूपाचा, तरेच जगाचे स्वरूप काय, व ते कोणत्या रूपाने परब्रह्माचे कार्य असते, त्यो-प्रमाणेच फक्त प्रज्ञान हे मुक्तीचे कारण आहे कां आनुषंगिक आणखी कांही गोष्टीची जरूरी आहे या अवांतर गोष्टीमध्ये मतभेद ज्ञात्यामुळे हीं भिन्नभिन्न व्याख्याने उदयास आली. एवढेच नव्हे, पण कांहीं कालानंतर बादरायणसूत्रांच्या अर्थाबद्दलच्या या मतभेदांचे केवळ बैद्धिक स्वरूप नाहींसे होऊन या मतभेदाना धार्मिक मतभेदांचे स्वरूप प्राप्त शाळे. अर्थातच श्रुतिप्रतिपादित तत्त्वज्ञान व ते मिळविष्याकरितां सांगितलेला जो श्रुतिसृष्टि-पुराणप्रतिपादित धर्म या दोहोचे निरनिराळे पंथ अस्तित्वांत आले. या पंथांमध्ये मुख्य उपास्य देवता शिव, नारायण, वासुदेव, विष्णु, राम इत्यादि नांवांनीं संबोधिल्या गेल्या व त्याप्रमाणे या पंथांना तरीं नांवेही पडलीं. वास्तविक पाहतां या सर्व पंथांमध्ये एकच परमात्मतत्त्वाचे प्रतिपादन केले आहे व त्याचाच फक्त निरनिराळ्या नांवांनीं निर्देश करून योग्य उपासना सांगितली आहे असे स्पष्ट दिसून येते.

३१. भर्तृप्रपंचाचे भाष्य :— आज मितीस जरी तीं उपलब्ध नसलीं तरी श्री शंकराचार्यांच्यापूर्वीं बादरायणसूत्रांवर कांहीं भाष्ये लिहिलीं असावीं असे सुरेश्वरांच्या ग्रंथांवरून तरेच खुद शंकराचार्यांच्याही ग्रंथांवरून अनुमान निघते. शंकराचार्यांचे वेळी हीं भाष्ये उपलब्ध असलीं पाहिजेत व त्यांच्या पठनपाठनांच्याही संप्रदाय त्यावेळीं असावा; कारण, शंकराचार्यांच्या वेळीं लिहिल्या ग्रंथांत त्यांतून उतारे घेतलेले संपङ्डतात. अशा तन्हेचेच एक भाष्यकार भर्तृप्रपंच नांवाचे होऊन गेले असले पाहिजेत; व त्यांनीं वरेच ग्रंथ लिहिले असले पाहिजेत. यांनीं प्रतिपादन केलेल्या वेदान्तविषयक विचाराला समुच्चयवाद अथवा अवस्थाद्वैत हें नांव पडले होते. यांचा काल शंकराचार्यांपूर्वीं सुमरे १५० वर्षे असावा. यांचे मर्तीं परब्रह्म व अपरब्रह्म किंवा निराळ्या भावेत म्हणवयाचे म्हणजे कारणब्रह्म व कार्यब्रह्म दोनही सारखींच सत्य आहेत. एका ब्रह्मांच्या या दोनही अवस्था आहेत. वैटांचे घासलेला साप व सरळ साप हे दोनही वस्तुतः जसे एकच असतात, तरेच लाटांनीं युक्त व लाटांनीं विरहित समुद्र जसे एकच असतात, त्याप्रमाणेच कार्यब्रह्म व कारणब्रह्म यांमध्ये ऐक्य आहे. जीव व ब्रह्म हेही असेंच एका तन्हेने एकच आहेत व एका तन्हेने भिन्न आहेत. सर्य व किरणे हीं जरीं एकही म्हटलीं जातात किंवा भिन्नही म्हटलीं जातात तरेच हें आहे. एकंदरीत अवस्था व अवस्थावान् यांमध्ये जसा भेद व अभेदही असू शकतो, तसाच कार्यब्रह्म व कारणब्रह्म यांमध्ये आहे. भर्तृप्रपंचांचे मर्तीं आत्मा हा विषयरूपाने अथवा ध्येयरूपाने ग्राह्य आहे. तरेच कर्मोपभोगानेच कर्म क्षीण होते असेही यांचे मत आहे या विचारांत वेण्यासारख्या गोष्टी आहेत. “ न जातु कामः कामानामुपभोगेन शास्यति ” याच्या विक्रद्ध. “ संसाराचा वीट संसाराचा अनुभव घेतल्यानेच येतो ” असे भर्तृप्रपंचांचे मत आहे, जैनांचा स्थाद्वाद हा भर्तृप्रपंचांचे पूर्वीं व त्यांचे वेळींही जोरांत फैलावला होता व ज्याप्रमाणे घौटांच्या अनात्मिक तत्त्वज्ञानांतर ब्रह्मरूपी अस्तित्वांश घालून गौडांपादाचार्यांनी मायाद्वैताचे प्रतिपादन केले व नास्तिक लोकांना आस्तिक बनविलें त्याप्रमाणेच भर्तृप्रपंचांनी सुझां अनिश्चयरूपी स्थाद्वादांतर ‘ दोनही अवत्या निश्चितपणाने खन्या आहेत ’ अशा प्रकारचा निश्चयांश घालून अवस्थाद्वैताचे प्रतिपादन केले असावें व जैन तत्त्वज्ञानाकडे ओढ घेणाऱ्या लोकांना पुन्हां वैदांती बनविले असावें असे दिसते.

३२. मायाद्वैतमताचा उद्दय :— भर्तृप्रपंचांनंतर किंवा त्याच सुमारास भर्तृहरीनेही अद्वैतमताला पुन्हां चालना दिली. व जग ब्रह्मविवर्त आहे असे प्रतिपादन केले. भर्तृहरी हा

स्वेतः वैयाकरण असल्यामुळे वैयाकरणद्वीनें ही त्यानें स्फोटरूपी शब्दब्रह्माचें प्रतिपादन करून नादब्रह्म—स्वरूपाचें शब्दाद्वैत लोकांपुढे मांडले व मोठमोळ्या वैयाकरण पंडितांना अद्वैतवेदांताचा परिचय करून दिला. भर्तृहरीच्या मागून योडक्याच कालानंतर गौडपादाचार्यांनी अद्वैतवेदांताचा जोरांत पुरस्कार केला व उपनिषदांवर व्याख्यानरूपाने ग्रंथ लिहिले. अशाच ग्रंथांपैकीं माणङ्कयोपनिषत्कारिका हा ग्रंथ आहे. त्यामध्ये प्रपञ्चाचें आभासरूपत्व फारच मार्मिक रातीने मांडले आहे. सर्वसंगपत्तियाग करून पर्यटन करणाऱ्या संन्यासाश्रमी मिळूना उपनिषदांतील अद्वैतच खरे तत्त्वज्ञान आहे असे सांगून योग्य मार्ग दाखविण्याची कामगिरी गौडपादाचार्यांनीच केली व त्यांचे शिष्य लोकांना संन्यासदीक्षा देऊन लोकांना दुर्बोध उपनिषत्त्वज्ञानाचा घोष करू लागले. या शिष्यांपैकीच गोविंददयति यांनीच शंकराचार्यांना दीक्षा दिली व त्यांचेकडून आपल्या गुरुजींच्या मायाद्वैताचा प्रसार जोरांत केला.

३३. शंकराचार्यांचे चरित्र :—ब्रह्मसूत्रांचे सुविस्तृत मुदेसूद मुसंगत व संपूर्ण व्याख्यान करून तें लोकांपुढे स्पष्टपणानें व परिणामकारक रीतीने मांडून वेदान्ततत्त्वस्वरूप समजावून देणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये श्रीशंकराचार्यांची योग्यता सर्वोत्तम मोठी व श्रेष्ठ दर्जाची आहे. ह. स. ७८८ पासून ह. स. ८२० पर्यंतच्या अवध्या ३२ वर्षे अवधीच्या जीवनांत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने, अगाध ज्ञानाने, असाधारण वादपट्टव्याने व अनुपम वैराग्याने यांनी सर्व भरतखंडाला हालवून सोडले. वैदिक संप्रदायाचा पुरा पाडाव केला व ग्रस्थानत्रीयी नीटपणे सर्वांना समजावून देऊन वैदिक धर्मांची भक्तम पायावर पुनः प्रतिष्ठापना केली. आचार्यांचा जन्म मलबारांत नीला आणि चूर्णि या नद्यांच्या संगमावर कालटी गांवांतै तिरीय यजुर्वेदी शाखेच्या नंबुद्रि ब्राह्मणांच्या कुळांत झाला. आचार्यांच्या आईचे नांव आर्यामा व बडिलांचे नांव शिवगुरु होते. नर्दर्ति स्नान करतेवेळी एकदां मगराने यांचा पाय धरला त्या वेळी आईकडून लांनी. संन्यासाश्रमाची परवानगी घेतली व मगरभिठीतून व त्यावरोबरच संसार-बंधनान्तुन यांनी आपली सुटका करून घेतली. गौडपादाचार्यांचे शिष्य गोविंददयति यांनी आचार्यांस संन्यासदीक्षा दिली असल्यामुळे गौडपादाचार्य हे आचार्यांचे आजेगुरु समजले जातात. शंकराचार्यांच्या अद्वैतविवेचनपद्धतीमध्ये गौडपादाचार्यांचे मायाद्वैत, जगभिन्मध्यात्म वैगेरे सिद्धांत प्रामुख्याने दृष्टेत्पत्तीस येतात. आचार्यांनी ८ वर्षांचे असतांनाच वेद मुखोद्दत करून घेतले व नंतर ४ वर्षांत सर्व शास्त्रांचे अध्ययन पुरे केले व वयाच्या १६ व्या वर्षी बदरीकेदार येथे शांकरभाष्य रचिले. कुमारिलभट्टांची व शंकराचार्यांची प्रयागक्षेत्रीं गांठ पडली व कुमारिलभट्टांची शांकवेदांतमताचा स्वीकार केला. मंडनभिन्नासारख्या प्रसिद्ध कर्मभिमांसकास आचार्यांनी पूर्ण अद्वैती बनविले. याच मंडनभिन्नांनी वेदान्त विषयावर बृहदारण्यकभाष्य-वार्तिक, नैष्ठकर्मसिद्धि यांसारखे जबर ग्रंथ लिहिले. यांशिवाय आचार्यांचे हस्तामलक, पद्मपाद, तोटक वैगेरे पुष्कलच शिष्य होते.

३४ शंकराचार्यांचे लोकोन्तर कार्य :—श्रीशंकराचार्यांनी आपल्या अवध्या ३२ वर्षांच्या आयुष्यक्रमांत बादरायण सूत्रे, भगवद्गीता व उपनिषदें यांवर मिळून १५ भाष्यग्रंथ, शिव, विष्णु, चण्डी, सूर्य वैगेरे देवतांना उद्देशून दक्षिणामूर्ति स्तोत्र, हरिमीडे स्तोत्र, आनन्दलहरी, सौंदर्यलहरी वैगेरे स्तोत्रे व आत्मबोध, दशक्षेत्री की वैगेरे वेदान्तपर अनेक स्तोत्रग्रंथ तसेच विवेकनृदामणि, उपदेशसाहस्री वैगेरे स्वतंत्र प्रकरणग्रंथ लिहिले. या सर्व भिन्न भिन्न प्रकारच्या ग्रंथांचे परिशीलन केले असतां आचार्यांचे ठारी दिसिल्यांत परस्परविरुद्ध असे उदात्त व अलौकिक गुण मोक्षा कौतुकास्पद रीतीने वसत होते असे विसून गेईल. सर्व

पिंडब्रह्मांडी एकच ब्रह्म भरले आहे हे ज्यांने जाणल आहे त्यालाच मोक्षप्राप्ति होते असें म्हणणाऱ्या या अलौकिक तत्त्ववेत्त्यांनी शिव, विष्णु व सूर्य वगैरे देवतांना उद्देश्यन रात्रांदिवस भजनपूजन करणाऱ्या परमेश्वर-भक्तास देखील रचितां येणार नाहीत अशी भक्तिरसानें ओयंबलेली प्रसादयुक्त स्तोत्रात्मक काव्ये रचिली. तसेच सर्वसंगपरित्याग करून जरी त्यांनी संन्यासाश्रम घेतला होता तरी जगाच्या कल्याणाकरितां आचार्यांच्या अंगी अविश्रांत तळमळ वसत हेती व सर्व भरतखंड त्यांनी दोन तीन वेळां पालये घालून चारी दिशांना भठ स्थापले व धर्माचे पुनरुज्जीवन केले. उपनिषद्त्वालानंतर बन्धाच वर्षांनी उपनिषदांत सांगितलेले उदाच तत्त्वज्ञान पुराणांच्या लोकप्रियतेमुळे मार्गे सारले गेले व बन्धाच क्षत्रिय धराण्यांनी इतर धर्मसंप्रदायांचा स्वीकार केल्यामुळेही त्या तत्त्वज्ञानाला धक्का बसला व त्याचे पठनपाठनाचे काम ग्रंथांचा अनुभव घेऊन केवळ अरण्यांत वृद्धापकालीं किंवा पूर्ण विरक्तीमुळे तारुण्यांतसुदूरं सर्वसंग-परित्याग करून ब्रह्मज्ञान मिळवण्याची इच्छा करणाऱ्या संन्यासाश्रमी लोकांतच राहिले. आचार्यांची अलौकिक कामगिरी म्हटली म्हणजे श्रुतिस्मृतीचा समन्वय करून हे तत्त्वज्ञान त्यांनी ग्रंथरूपानें गृहस्थाश्रमी सांसारिक लोकांनाही सुशोध करून दिले व निरनिराळ्या देवतांच्या उपासना या एकच ब्रह्मोपार्दिनेच्या उपजीवक असत्यामुळे त्या उपासना वैदिक-धर्माच्या अंगभूतच आहेत व अंतिमध्येय जें ब्रह्मज्ञान त्याला उपयोगीच आहेत असें स्पष्टपणे प्रतिपादन केले. अशा रीतीनें आचार्यांनी वैदिक तत्त्वज्ञान व वैदिक धर्म या दोहोचंही पुनरुज्जीवन कले व पुढील पिळ्यांना या दोनही मार्गांमध्ये प्रगति करण्याचे काम सुलभ करून दिले.

३५. शंकराचार्यांचे अद्वैतमत अथवा मायावाद :— मायावाद किंवा मायाद्वैतमत हे शंकराचार्यांनी नवेच निर्माण करून प्रातिपादिले अथवा आचार्यांच्या पूर्वीही तें चालूं होतें व पूर्वीं चालूं असत्यास तें केवळां चालूं झालें हा प्रभ सोडवणे जरी बरेच कठीण असलें तरी एवढे निश्चितपणे सांगतां येईल की आचार्यांचे आजेगुरु गौडपादाचार्य यांनी त्याचे पुनरुज्जीवन केले व शंकराचार्यांनी इतर सिद्धांतांचे वाद-विवादामध्ये व आपल्या ग्रंथांमध्ये खंडन करून श्रुतींच्या, स्मृतींच्या व युक्तींच्या भरभक्षण पायावर त्याची स्थापना करून त्याला अदल स्थान दिले. हा मायावाद ज्ञानेदांतील सूक्षांत अथवा उपनिषद्ग्रंथांत जरां स्पष्टपणे कोठेही मांडला नसला तरी माया या शब्दाचा देवतेची अनिवैचनीय अलौकिक शक्ति या अर्थी अनेक वेळां प्रयोग केला आहे व परमात्मा हा मायाशक्तीने युक्त आहे व मायेने हे सर्व विश्व निर्माण करतो असेही प्रतिपादिले आहे. उदा० “अस्मान्मायी सुजते सर्वमेतत्०” (शे. ४१९) “मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ” (शे. ४१०) वगैरे बरीच स्थळे निर्दर्शनास येतील. जरा खोल विचार केला असतां उपनिषदांमध्ये “ हे सर्व एक व अद्वितीय होते ” (छां. ६।२।१) व “ तेंच सत्य होय.” (छां. ६।७।८) “ विकार फक्त शब्दांत आहेत, ब्रह्मच खोरे आहे.” (छां. ६।८) “ या जगाचे स्वरूप हे चकचकणाऱ्या सुवर्णाच्या तेजःपुंज पात्रांने झांकलेले आहे ” असे उल्लेख आढळतात. यावरून प्रत्यक्ष रीतीने नसला तरी तात्पर्यतः उपनिषदांमध्ये मायावाद बीजरूपाने आढळून येतो असें म्हणावै लागते. मायावादाच्या परंपरेचा विचार केला असतां उपनिषदांमधील या अप्रत्यक्ष उल्लेखांशिवाय उपनिषद्कालीं व त्यानंतर गौडपादाचार्यांच्या कालापर्यंत मायावाद हल्दीं उपलब्ध असलेल्या कोणत्याही ग्रंथांत मांडलेला आढळत नाही.

अद्वैतमत मात्र उपनिषदांच्या कालानंतर जोरांत प्रचलित होते व त्याची परंपराही अनेक विद्यापीठांत व मठांत जिवंत होती; व त्याचे पुरस्कर्तेही पराशरव्यास, शुक व बादरायण व्यास वगैरे अनेक होऊन गेले. मायावाद स्पष्टपणे गौडपादाचार्यांनी प्रथम मांडला व तो गोविंदयतीच्या द्वारे शंकराचार्यांकडे आला व शंकराचार्यांनी तो उपनिषदें, भगवद्रीता व बादरायणसूत्रे यांवर भाष्ये लिहून व उपदेशाशाहस्री, विवेकचूडामणि वगैरे ग्रंथ लिहून प्रस्थापित केला. आचार्यांनंतर द्वितीकारांनों व टीकाकारांनी त्याचा गुरुशिष्यपरंपरेने स्पष्टीकरण देऊन विस्तार केला. या शिष्यपरंपरेत कांही अगदी किरकोळ स्वरूपाचे मतभेद होते; पण एकंदरीत पाहतां शंकराचार्यांनंतर हा मायावाद जिकडे तिकडे फार जोरांने मांडला गेला व बहुतेक सर्व लोक शांकरमतानुयायी झाले. जरी कांहीं वर्षीनंतर रामानुजाचार्य, पूर्णप्रज्ञाचार्य व बहुभाचार्य वगैरे मोठमोळ्या आचार्यांनी शांकरमतास दृढ विरोध केला तरी वैदिक धर्मांच्या अनुयायांमध्ये येकडा ७५ लोक शांकरमतानुयायी राहिले व आजमित्तीसही तशीच त्थिति आहे असे मटलें तरी चालेल.

३६. मायावादाची आवश्यकता:—मायावाद हा कितीही अंशांने व कितीही थोडक्या प्रमाणांत उपनिषदांमध्ये सांगितला असो, एवढे खरे कीं, शंकराचार्यांनी त्याला खंबीर पायावर उभा केला व तो लोकांपुढे स्पष्टपणे मांडला. “ब्रह्म सत्यं जगन्मित्या जीवो ब्रह्मैव नापरः” या लोकार्धीत खरोखरच मायावादाचे सगळे स्वरूप ग्रथित झाले. आहे. उपनिषदांमध्ये “सत्यरूप अनंत असे ब्रह्म आहे” (तै. २।१।१), “हे सर्व ब्रह्म आहे” (वृ. ता. ५), “हे सर्व आत्मा आहे” (वृ. ता. ५), “त्यापासून सर्व झाले”, “येथे भेद ही वस्तु विद्यमानच नाही” (वृ. ४।४।१९), अशा तन्हेचे तत्त्वज्ञान पदोपदीं दृष्टोत्पत्तीस. येतें. किरकोळ सर्व भेद जरी बाजूला ठेवले व परिणामवादाने जरी सृष्टीतील निरनिराक्ष्या वस्तुच्या मुळाशी आपण गेलों तरी चेतन व अचेतन हा भेद कायम राहतोच. या चेतनालाच जीव, आत्मा, त्वंपदार्थ वगैरे पदांनीं संबोधितां येईल. तसेच अचेतनाला अनात्मा, तत्पदार्थ वगैरे नांवांनीं संबोधितां येईल. “हे सर्व आत्मा अथवा ब्रह्म आहे” या प्रकारच्या उपनिषदांतील वाक्यांवरून उपनिषदांचे तात्पर्य अद्वैतपरच आहे, व ते सिद्ध करावयाचे दृष्टव्यास ‘चेतनापासून अचेतन झाले’ असा आत्मैक्यवादच पतकरावा लागतो. ‘अंचेतनापासून चेतन झाले’ अशा प्रकारचा जडैक्यवाद पतकरून ते सिद्ध करतां येत नाहीं. ‘चेतन व अचेतन हीं दोनही तत्त्वे भिन्न व खरीं आहेत’ अशा प्रकारचा द्वैतवाद अथवा ‘चेतन व अचेतन हीं दोनही तत्त्वे खरीं नाहीत’ हा शून्यवाद उपनिषत्प्रतिपादित आत्मैक्याच्या विरुद्ध जातो. ‘हे सर्व अचेतन जग चेतन ब्रह्मापासून उत्पन्न झाले’ अशा तन्हेचे कार्यकारणभावाचे प्रतिपादन व चेतन आणि अचेतन हीं दोनही तत्त्वे वस्तुतः निरनिराळी नाहीत तीं एकच आहेत या तन्हेचे प्रतिपादन यांमध्ये विरोध येतो व तो विरोध दूर करून आत्मैक्याचे प्रतिपादन करण्याची जबाबदारी प्रत्येक अद्वैतवाद्यावरं पडते. भर्तुदीरी, भर्तुप्रपञ्च वगैरे तत्त्ववेत्त्यांनीं आचार्यांच्या अगोदर, तसेच रामानुजाचार्य, बहुभाचार्य, भट्टभास्कर, निवार्क वगैरे तत्त्ववेत्त्यांनीं आचार्यांनंतर आपआपल्या तन्हेने आत्मैक्याचे विवरण व समर्थन केले पण सूक्ष्म व निर्दुष्ट तर्क पद्धतीने खोल विचार केल्यास प्रत्येक कल्पनेत वैगुण्य उरलेले दिसतेच. ते घालविष्णवाच चेतन व अचेतन या दोहोपैकी एक तत्त्व वस्तुतः खरे आहे व दुसरे तत्त्व व्यवहारिक दृष्टव्याच खरे आहे, म्हणजे वास्तविक पाहतां ते खरे नसुन खरे असे भासते अशीच कल्पना करावी लागते व तीच आचार्यांनी आपल्या कूळशाग्रबुद्धीने केली व आत्मैक्याचे निर्दुष्ट रीतीने समर्थन केले. व्यवहारांत रामानुजाचार्यांचे

विशिष्टदैत बुद्धीला ज्यास्त पटण्याजोर्णे आहे, तसें तें दृष्टेपत्तीस येतें व तसें मानप्यांत भाकी व उपासनामार्गाना पूर्ण वाव मिळतो म्हणून पुष्कळ विद्रान लोकांना रामानुजमत ज्यास्त व्यवहार्य वाटतें व तेंच बादरायणसूत्रांत वस्तुतः प्रतिपादित आहे व मायावाद हा केवळ अव्यवहार्य कल्पनेचा पसारा आहे असें ते म्हणतात. परंतु सगुणब्रह्माची पूर्ण उपासना करून घ्यानमग्न शालेल्या शुक, याश्वर्वल्य, शान्तेश्वर वैरे प्राचीन व अर्बाचीन योगी लोकांना शेवटी गुण सोडून द्यावेच लागतात, तसेंच भेदवादाचें निर्मूलन करूं पाहणाऱ्या कुशाग्रबुद्धीच्या तत्त्ववेत्त्यासही चेतन व अचेतन यांमधील भेद, चेतन व अचेतन या दोहोमध्ये आढळणारा 'सद' अंश म्हणजेच मूळचें खरें चेतनतत्त्व व त्यालाच मर्यादितपणा अथवा नियंत्रणा येऊन चित्तत्व अचेतनाप्रमाणे भासूतें अरेंच मानावें लागतें. अर्थात् सामान्य जनतेला द्या विचार-सरणीचे अनुसरण करणे हें काम फार कठिण आहे. पण कार्यकारणभावाचे अखेरपर्यंत सूक्ष्म निरीक्षण करून आत्मादैत सिद्ध करून दासविष्ण्यास याशिवाय दुसरा मार्ग नाही व आचार्यांनीही हाच मार्ग स्वीकारिला.

३७. मायावादाचे मूलभूत सिद्धांत :—शंकराचार्याच्या मर्ती ब्रह्मच परमार्थ-सत्य आहे. तें सद, चित् व आनंदस्वरूप आहे. तें सर्व विश्वाचें विवृतेऽपादानकारण आहे. अपरब्रह्म अथवा माया ही उपादानकारण आहे. ब्रह्म हें श्रुतिसाध्य आहे. तें तर्कसाध्य नाही. म्हणून त्या बाबतीत अनुमानाला मुळीच जागा नाही. कार्याला म्हणजे जगांतील कोणत्याही वस्तुला कारणाशिवाय म्हणजे ब्रह्माशिवाय स्वतंत्र अस्तित्व असर्णे शक्य नाही. म्हणून सर्व कार्याना व्यावहारिक सत्यत्व आहे. कार्य हें शून्यही नाही किंवा निवळ प्रातिमासिकही नाही. सर्व धर्म हे आमास आहेत. अविद्येने आरोपिलेल्या गुणांनी युक्त असें जें सगुणब्रह्म तें व्यावहारिक सत्य आहे. उपनिषदांतील सगुणब्रह्मपर वाक्ये हीं व्यावहारिक सत्त्वरूपाच्या अपरब्रह्माचें प्रतिपादन करतात व निर्गुणब्रह्मपर वाक्ये हीं परमार्थिक ब्रह्माचे प्रतिपादन करतात. जीव आणि ब्रह्म हीं एकच आहेत. ज्याप्रमाणे घटाकाश हें मर्यादित शालेले आकाशच असतें, त्याप्रमाणे अविद्येने मर्यादित शालेला परमात्माच जीवात्मा नांवानें समजलां जातो. अर्थात् अविद्योपाधीने युक्त परब्रह्म म्हणजेच जीव होय. पाण्यामधील सूर्याचें प्रतिविच जसें सूर्यांपासून निराळें नसतें तसाच अविद्येमध्ये प्रतिविचित शालेला आत्माच हा जीवात्मा समजला जातो असेंही मानिले असतां चालेल. तसेंच जास्वंदीच्या फुलाजवळ धरलेला सफटिकाचा तुकडा जसा तांबडा नसून तांबडा दिसतो त्याप्रमाणे जीवात्मा निर्गुण असून सुदां अविद्येच्या सांनिध्यामुळे सूर्यु दिसतो. जीव हा वस्तुतः ज्ञानस्वरूप आहे पण अविद्येने त्याचें ज्ञान शांकलेले आहे. त्यामुळेच तो संसारांत गटांगळ्या खात राहतो. ज्ञानत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व वैरे सर्व गुण जीवामध्ये औपाधिकच आहेत. श्रीतस्मार्त कर्म करण्यानें जीवाची चित्तशुद्धि होते, उपासनेने चित्त स्थिर होते, नंतर विवेक वैराग्य प्राप्त ज्ञानानंतर चित्ताचें समाधान होते. श्रवण, मनन व निदिध्यासन यांनी आत्म्याच्या ज्ञानाला नदत होते. आत्म्याचें ज्ञान ही कांही एरव्दीच्या झेय वस्तुसारखी झेय वस्तु नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःसिद्ध असलेले जें जीवाचें पारमार्थिक स्वरूप त्याचे प्रत्यक्षीकरण होय. या साक्षात्काराला ज्ञानकर्मसमुच्चय किंवा ज्ञानकर्मसहप्रयोगाची मुळीच अपेक्षा नाही. पूर्ण चित्तशुद्धि, कडकडीत वैराग्य, निर्भल ज्ञान व निर्विकल्प समाधि यांनीच आत्मज्ञान अथवा आत्मसाक्षात्कार होतो व जीवाची संसारापासून मुक्ति होते.

३८. उपनिषद्ग्रंथ व भगवद्गीता यांवरील प्रथसंपत्ति :—एकंदरीत पाहतां मूळ दृहावारा उपनिषद्ग्रंथ हे जगातील आज उपलब्ध असलेल्या तत्त्वज्ञानप्रतिपादक प्रथामधील

जुन्यांत जुने ग्रंथ आहेत. या उपनिषद्ग्रंथांवर भाष्यरूपानें, वृत्तिरूपानें व टीकारूपानें अनेक लहानमोठे ग्रंथ आजपर्यंत लिहिले गेले आहेत. त्यांमध्ये शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य व मध्वाचार्य या चार आचार्यांनी लिहिलेल्या भाष्यांचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे. या विद्वान् आचार्यांनी उपनिषदांमध्ये सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह करून ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान हैं जरी मोक्षसाधन असलें तरी त्यांचे स्वरूप व तें संपादन करण्याचे उपाय यांमध्ये भेद दाखविला आहे. या आचार्यांनी केलेल्या भाष्यग्रंथांवर त्यांच्या शिष्यप्रशिष्यांनी अनेक टीकात्मक व वृत्तिरूप ग्रंथ लिहिले. यांशिवाय प्रत्यक्ष उपनिषदांचे विवेचन करणारे अनेक वृत्तिरूप व टीकारूप ग्रंथ उपलब्ध आहेत. या सर्व ग्रंथांमध्ये श्रीशंकराचार्यांचे आजेगुरु गौडपादाचार्य यांनी लिहिलेल्या मांडळक्योपनिषद्त्कारिका व शंकराचार्यांचे शिष्य सुरेश्वराचार्य यांनी लिहिलेले ब्रह्मदारण्यकभाष्यात्तर्तिक है दोन ग्रंथ जरी उपनिषद्याख्यानरूप असले तरी वेदान्तग्रंथांमध्ये प्रामुख्यानें त्यांची गणना करणे जरूर आहे. फार काय, पण गौडपादाचार्यांच्या कारिकांचा उल्लेख शंकराचार्यांना मायाद्वैतमतप्रतिपादन करण्याचे कार्मी एक स्फूर्तिदायक ग्रंथ म्हणून कृतां येणे शक्य आहे. या कारिकांवरही शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहे. ज्याप्रमाणे उपनिषदांवर शंकराचार्य इत्यादि चारही आचार्यांनी अथवा त्यांचे शिष्यांनी भाष्ये लिहिलीं आहेत त्याप्रमाणांचे भगवद्गीता व ब्रह्मसूत्रे यांवर लिहिलेलीं व या चारही मतांचे विवरण करणारीं भाष्ये प्रसिद्ध आहेत. या चारही संप्रदायांतील आचार्यांना जरी उपनिषद्ग्रंथ प्रमाणभूत असले तरी आप-आपल्या मतांचे वैशिष्यप्रतिपादनाला कांहीं बाबर्तीत त्यांचा उपयोग न झाल्यास त्या त्या संप्रदायामध्ये श्रुतिग्रंथ म्हणून मानण्यांत आलेले जुने संप्रदायिक ग्रंथ व महाभारत, विष्णुपुराण इत्यादि पुराणग्रंथ यांचाही उपयोग या आचार्यांनी वेळोवेळीं केला आहे. या बाबर्तीत महत्त्वाची लक्षांत ध्यावयाची गोष्ठ म्हणजे शंकराचार्यांनी मात्र आपल्या मतप्रतिपादनाचे कार्मी अशा ग्रंथांचा उपयोग फारच अल्प प्रमाणांत केला आहे. आज उपलब्ध असलेल्या २५० पेक्षां ज्यास्त उपनिषद्ग्रंथांपैकीं जुन्या दहापंधरा उपनिषद्ग्रंथांवरील महत्त्वाची भाष्ये, टीका व वृत्ति यांची संख्या सहज पन्नासांपर्यंत जाईल. तत्त्वप्रतिपादनाचे बाबर्तीत भगवद्गीतेचे महत्त्व सामान्य जनतेच्या दृष्टीनें उपनिषद्ग्रंथांपेक्षां कांकणभर ज्यास्तच आहे. गीतेवरील महत्त्वाच्या भाष्य व वृत्ति या स्वरूपाच्या ग्रंथांचीही संख्या सहज पन्नासांपेक्षां ज्यास्त होईल. बादरायणसूत्रांवरही शंकराचार्यांचे पूर्वीं कांहीं भाष्यग्रंथ व वृत्तिग्रंथ लिहिले गेले व त्यांनंतर रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, श्रीकण्ठाचार्य, श्रीकराचार्य, निघार्क व विज्ञानमिक्षु यांनीही आपापल्या मतांचे वैशिष्य दाखविणारीं भाष्ये लिहिलीं. त्यांपैकीं शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य व मध्वाचार्य यांचा जीवनकाल, विचारसरणी व मतवैशिष्य यांचे विवेचन प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेत केलेच आहे.

३९. शांकरमतावरील प्रमुख ग्रंथ :—जरी वर वर्णन केलेल्या मायावादाचीं बीजें शंकराचार्यांच्या पूर्वींच्या कांहीं ग्रंथांमध्ये आढळून आलीं, तरी मायावाद म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रह्माद्वैतमताचे प्रवतंक म्हणून शंकराचार्यांचे समजले जातात, व या मायावादांचे विवेचन शंकराचार्यांनी आपल्या लहानमोऱ्या ग्रंथांमध्ये थोड्या फार प्रमाणानें केले आहे. या मायावादाचा जोरानें पुरस्कार त्यांचे ग्रंथावर टीका ग्रंथ लिहून त्याच्या शिष्यप्रशिष्यांनी उत्तम रीतीनें केला. या शिष्यप्रशिष्यांनी अद्वैत वेदान्तावर स्वतंत्र प्रबन्ध ग्रंथ वेळोवेळी लिहून व ठिकठिकाणी अद्वैत मतांचे प्रांतपादन करून आजतागायत भारतामध्ये तत्त्वज्ञानप्रतिपादक मिन मिच मतांमधील शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेल्या मायाद्वैतांचे

महस्व कायम राखिले आहे. हतकेच नव्हे, तर शंकराचार्यांचे नंतर सतत दहा शतके. स्वतः उत्तम प्रकारची ग्रंथनिर्मिति करून मायावादाला उत्तम प्रकारे प्रतिष्ठापित केले आहे. शांकरभाष्यावर अनेक टीकाग्रंथ लिहिले गेले. त्यांमध्ये प्रमुखत्वानें आनन्दगिरीची न्याय-निर्णय टीका (इ. स. ८२५), पञ्चपादांची पञ्चपादिका (इ. स. ८४०), वाचस्पति-मिश्रांची भास्ती (इ. स. ८४०), अद्वैतानन्दसरस्वतीचे ब्रह्मविद्याभरण (इ. स. १२००), गोविन्दानन्दांची रत्नप्रभा (इ. स. १५५०), यांची प्रामुख्यानें गणना केली जाते. यांपैकी पञ्च-पादिका व भास्ती या विद्वत्तापूर्ण टीकांवरही टीका लिहिल्या गेल्या आहेत. शांकरवेदान्तावर लिहिलेल्या स्वतंत्र ग्रंथांमध्ये सर्वज्ञात्ममुनींचे संक्षेपशारीरक (इ. स. ९००), सुरेश्वराचार्यांची नैष्कर्म्यसिद्धि (इ. स. ८२५), चित्सुखाचार्यांची न्यायमकरन्द टीका-चित्सुखी (इ. स. १२२५), श्रीहष्ठांचे संडनखण्डखाद्य (इ. स. १२००), माघवाचार्यांची पञ्चदशी, सर्वदर्शनसंग्रह, वैयासिकन्यायमाला इत्यादि ग्रंथ (इ. स. १३५०), सदानन्दांची अद्वैत-ब्रह्मसिद्धि व वेदान्तसार (इ. स. १५५०), धर्मराजाध्वरीन्द्रांची वेदान्तपरिभाषा (इ. स. १५६०), मध्यसूदनसरस्वतीचे प्रस्थानभेद, अद्वैतसिद्धि, सिद्धान्तबिन्दु इत्यादि ग्रंथ (इ. स. १५६०), अप्यदीक्षितांचा सिद्धान्तलेश (इ. स. १६००) व सर्वांत शेवटी शाळीबोवांचा अद्वैतामोद (इ. स. १९२०) या ग्रंथांची शांकराद्वैतमतप्रस्थापनेचे बाबतीत बहुमोल कामगिरी झाली आहे. या ग्रंथांशिवाय इतरही अनेक स्वतंत्र वृत्तिग्रंथ व टीकाग्रंथ लिहिले गेले. या सर्वांची गणना करणे काळ्यास त्यांची संख्या सहजच दोनशेंच्या वर जाईल. शांकराद्वैतमतप्रतिपादनाचे बाबतीत अस्यंत महस्वाच्या ग्रंथांची निवड करावयाची म्हटल्यास त्या कार्मी पुढील कारिका उपयुक्त होण्यासारख्या आहेत : ---

आदां शारीरकं भाष्यं ततः स्यात् पञ्चपादिका ।
 बृहदारण्यमाष्टस्य वार्तिकं तदनन्तरम् ॥ १ ॥
 नैष्कर्म्यसिद्धिस्तु ततो भास्ती स्यात्ततः परा ।
 ततः संक्षेपशारीरं ग्रन्थषट्कं पुरातनम् ॥ २ ॥
 खण्डनानां खण्डखाद्यं ततः पञ्चदशी मता ।
 वेदान्तसारो वेदान्तपरिभाषा तथैव च ॥ ३ ॥
 सिद्धान्तलेशः सिद्धान्तबिन्दुः स्यात्तदनन्तरम् ।
 अद्वैतासिद्धिरद्वैतामोदोऽन्ते परिकीर्तिः ॥ ४ ॥
 चतुर्दशात्र रत्नानि शाङ्करे स्युमंतार्णवे ।
 यः पठेत्प्रयतो नित्यं सोधीती शाङ्करे मते ॥ ५ ॥

४०. प्रस्तावनेचा उपसंहार :—चार्वाक, जैन व बौद्ध इत्यादि अवैदिक दर्शनावरीले ग्रंथ सोडल्यास व उपनिषत्प्रतिपादित तत्त्वज्ञान वेदप्रामाण्य स्वीकाऱ्णन ज्यांनी प्रतिपादित केले असे केवल ग्रन्थ विचारांत धेतल्यास उपलब्ध अशा लौकिक 'वेदान्तशास्त्र' या नांवानें संबोधिल्या जाणाऱ्या शाळावरील संस्कृत भाषेत लिहिलेल्या ग्रंथांची संख्या सहज चारपांच-शेच्या वर जाईल. सर्वांचे जरी नाहीं, तरी यांतील बन्याचशा ग्रंथांचे परिशीलन करणे मनुष्याच्या अल्प आयुर्मर्यादेत जरी शक्य नसले तरी भारतीय तत्त्वज्ञानानें स्वरूप मूलग्रन्थ वाचून आकलन करावयाचे काळ्यास दहा बारा आद्य उपनिषद्ग्रन्थ, त्यांचेवरील मणिप्रभे-सारखी एकादी सुंदर वृत्ति, भगवद्गीता व तित्याचारील नीलकण्ठीसारखी एखादी सुलभ टीका, चारही आचार्यांची बादरायणसूत्रांवरील भाष्ये व उपरिनिर्देष चौदा रत्नग्रंथांपैकी कांहीं ग्रंथ,

यांचे अध्ययन शक्य तर गुरुद्वारांतून स्पष्टीकरण घेऊन करणे हे वेदान्तरहस्य समजप्यास अत्यन्त उपयुक्त आहे; व तें केल्यानंतर जर आधुनिक विद्वानांनी इतर माषांमध्ये लिहिलेल्या भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांचा अभ्यास केला, तर त्या विद्वानांनी प्रतिपादन केलेले तत्त्वज्ञान व त्यावरून काढलेले निष्कर्ष यांच्या महस्वाची व ग्राह्याग्राह्यतेची कल्पना योग्य रीतीने करतां येईल. अर्थात्, असे वेदान्तरहस्य समजणाऱ्या हजारों व्यक्तींद्वारा एकादीच व्यक्ति या वेदान्ताचे आचरण करणारी निधू शकेल हैं संगण्याची जरूरत नाही. एकंदरीत, या भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रवाह निरनिराळ्या अनेक दिशांनी वाहतांना दिसले तरी त्यांचे मूलगामी स्वरूप एकच आहे हैं योडऱ्यांत सांगून व या विषयाचे परिशीलन कंरून विस्तारानें त्याचे प्रतिपादन करण्याचे काम अभ्यासू वाचकवर्गांपुढे व विद्वत्तायुक्त अध्यापकवर्गांपुढे ठेवून ही अल्प प्रस्तावना पुरी करतों व पितृचरणांच्या पंधराव्या श्राद्धदिनीं त्यांना अर्पण करतों.

१८१ सदाशिव पेठ, पुणे. }
१४ ऑक्टोबर १९५७. }

काशीनाथ वासुदेव अभ्यंकर.

प्रथमावृत्तीची प्रस्तावना

१. भाषांतर-प्रथाचें स्वरूप व प्रयोजनः—प्रथास प्रस्तावना लिहिली असतां त्या ग्रंथामध्ये ज्या विषयाचें प्रतिपादन केले असेल त्या विषयाची चांगली माहिती वाचकांना भिळते, आणि त्यामुळे तो ग्रंथ वाचण्याविषयी वाचकांची मने उत्सुक होतात; म्हणूनच ग्रंथाच्या आरंभी प्रस्तावना लिहिण्याची पद्धत सुरु झाली आहे. त्या पद्धतीला अनुसरून मीही या ग्रंथाची प्रस्तावना लिहीत आहें. श्रीशंकराचार्य यांनी ब्रह्मसूत्रांचा अर्थ समजावा या हेतूने त्या सूत्रांवर भाष्य केले आहे. यालाच ‘शारीरभाष्य’ म्हणतात. शारीरभाष्य हें संस्कृत भाषेमध्ये लिहिले असल्यामुळे मराठी वाचकांना त्याचा उपयोग होत नाही; म्हणून श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर यांनी त्याचें मराठी भाषांतर करण्याविषयी आज्ञा केली. त्या आजेला अनुसरून मी व कै. दिनकर घ्रंबक चांदोरकर, फर्ग्युसन कॉलेजांतील संस्कृतचे प्रोफेसर या उभयतांनी हें मराठी भाषांतर तयार केले आहे. ग्रंथ वाचण्यास सुलभ जावा म्हणून या भाषांतरामध्ये प्रत्येक अधिकरणापूर्वी त्या अधिकरणांतील सारांश थोडक्यांत दिला आहे. भाषांतर मूळ ग्रंथाला धूनच करावयाचें असल्यामुळे त्यामध्ये कांही कमज्यास्त लिहितां येत नाही. परंतु ज्या ठिकाणी भाषांतर समजण्यास कठीण झालें असेल त्या ठिकाणी खालीं टिपा दिल्या आहेत. तसेच, ज्या ठिकाणी भाषांतर सोपे असूनही विषयाची विशेष फोड केली पाहिजे असे दिसून आले त्या ठिकाणी ती फोड खालील टीपेंत केली आहे. भाषांतराच्या आरंभी अनुक्रमणिका दिली आहे; व शेवटीं शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, आणि पूर्णप्रश्नाचार्य या चौधांच्या मतांप्रमाणे ब्रह्मसूत्रांचा अर्थ परिशिष्टांत दिला आहे. या परिशिष्टामध्ये प्रत्येक पानाचे वरचे बाजूला संस्कृत सूत्रे देऊन खालीं चार रकाने करून एक एक रकान्यामध्ये शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य व पूर्णप्रश्नाचार्य यांनी केलेला अर्थ अनुक्रमें दिला आहे व त्याचे अधिक स्पष्टीकरण करण्याकरितां त्या त्या मताला अनुसरून खालीं टिपा दिल्या आहेत. सूत्रार्थ चुल्पण्याकरितां अध्याहृत घेतलेले अधिक शब्द कंसांत घातले आहेत. त्यानंतर श्रुती वगैरेचे सूचीपत्र दिलें आहे; त्यामध्ये ईश, केन, कठ, प्रश्न, मुऱ्डक, मांङ्गक्य, तैत्तिरीय, नारायण, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौषीतकि, जाबाल, कैवल्य, ब्रह्मविंदु, वृत्सिंहतापिनी, अभिरहस्य, कवसंहिता, तैत्तिरीयसंहिता, तैत्तिरीय-ब्राह्मण, तैत्तिरीयारण्यक, शतपथब्राह्मण, छंदोगब्राह्मण, षड्विंशब्राह्मण, तांड्यब्राह्मण, इतर श्रुती, श्रीमद्भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, जौमिनिसूत्र, संकर्कांड, पाणिनिसूत्र, आपस्तंबधर्मसूत्र, न्यायसूत्र, वैशेषिकसूत्र, योगसूत्र, गौडपादकारिका, महाभारत, मनुस्मृति आणि यास्क वगैरेची वाक्ये इतक्यांचा संग्रह झाला आहे. त्यानंतर भिन्नार्थक शब्दांची, न्यायांची आणि अधिकरणांची वर्णानुक्रमाने सूची व भिन्न पदच्छेदांची अध्यायांच्या क्रमाने सूची दिली आहे.

२. श्रीशंकराचार्याचें अवतारकार्यः—प्राचीन काळीं या भरतखंडामध्ये जो वैदिक धर्म सुरु होता तो बौद्ध मत उत्पन्न झाल्यामुळे लुपत्राय झाला. राजे व प्रजा बौद्ध-मताला अनुसरून वागू लागले. अशा स्थिरीत बराच काल गेल्यामुळे लोकांनी यज्ञ वगैरे कंमे करण्याचीं सोडून दिली. आत्मज्ञानाचा खरा मार्ग बंद पडला. श्रीमद्दैवपायनांनी केलेली ब्रह्मसूत्रे अतिसंक्षिप्त असल्यामुळे त्यांचे खरे तात्पर्य लोकांचे ध्यानांत येईना. बौद्ध सांगतील तोच खरा-

मोक्ष मार्ग अशी लोकांची दृढ समजूत झाली. या कारणामुळे कांही क्रषीना आतिशय खेद होऊन त्यांनी अबूच्या पहाडावर मोठा यज्ञ केला. त्या यज्ञांतील अग्रीमधून प्रमर वैरे क्षत्रिय उत्पन्न झाले व त्यांनी बौद्धधर्मी राजांचा प्राभव केला असें म्हणतात. पुढे वौद्ध धर्माला पुरस्कर्ता नसल्यामुळे त्या धर्माचा प्रचार कमी होऊन इसवी सनाच्या सहाव्या सातव्या शतकाच्या सुमारास फिरून जुन्या वैदिक धर्माला सुरुवात झाली. इ. स. ७५० च्या सुमारास बहार प्रांतामध्ये कुमारिल भट्ट उत्पन्न झाले; त्यांनी जुना वैदिक धर्म वराच ऊर्जितावस्थेस आणिला. त्यांना दक्षिणांतील सुधन्वा राजांचे बरेच साहाय्य होतें. हे शंकराचार्यांचे गुरु होत. नंतर आठव्या शतकामध्ये श्रीशंकराचार्य अवतीर्ण होऊन त्यांनी जुन्या वैदिक धर्माचा प्रचार भारतामध्ये सर्वत्र अबाधित चालू केला. श्रीशंकराचार्य यांचा जन्म शालिवाहन शके ७१० (विक्रम संवत ८४५ व इसवी सन ७८८) विभवनामक संवत्सरामध्ये वैशाख महिन्यांतील शुद्ध दशमी दिवशी झाला. श्रद्धालू लोक असें म्हणतात की वैदिक धर्माची स्थापना करण्याकरितां मगवान् शंकरच शंकराचार्य या रूपानें अवतीर्ण झाले. कारण शंकराचार्यांनी आपल्या आयुष्याच्या अगदी थोडक्या अवधींत जी जीं कृत्ये केलीं तीं कृत्ये कितीही बुद्धिमान् मनुष्य असला तरी त्याचे हातून होणे अशक्य होतें. त्यांनी पूर्वेकडे जगत्राथपुरी येथे गोवर्धनपीठ, दक्षिणेकडे शृंगेरी येथे शृंगेरीपीठ, पश्चिमेकडे द्वारका येथे शारदापीठ, आणि उत्तरेकडे बदरीनारायण येथे ज्योतिःपीठ असे चार दिशांकडे चार मठ स्थापून त्यांवर अनुकर्मे त्रोटकाचार्य द्वात्मकाचार्य, सुरेश्वराचार्य, व पद्मपादाचार्य अशा चार शिष्यांची योजना केली. त्यांपैकी हळीं ज्योतिर्मठ विच्छिन झाला आहे असें म्हणतात. ह्या शिष्यांनी नेहरीं आपल्या मठामध्ये न राहतान नियमित प्रांतामध्ये संचार करून धर्मोपदेश करावा असें ठरविण्यांत आले.

३. धर्माचे स्वरूप व त्याला उपयुक्त प्रमाणांचे विवेचमः—धर्माचे ज्ञान शब्द—प्रमाणानेंच होतें; दुसऱ्या कोणत्याही प्रमाणानें होत नाही. धर्माचे ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे गुण नसल्यामुळे त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे अशक्य आहे. अनुमान हें कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान करून देण्याच्या कामीं उपयोगीं पडत नाहीं; तर ‘जी वस्तु पूर्वी समजलेली आहे अशा वस्तूचा एखाद्या पदार्थांशी संबंध आहे’ इतकेंच अनुमानानें समजतें. उपमानानेंही धर्माचे ज्ञान होणार नाहीं; कारण वस्तु आणि तिचे नांव या दोहोतील संबंधच फक्त उपमानानें समजतो; आणि येथे तर वस्तूचेंच मुळीं ज्ञान झालेले नसतें. तेव्हां प्रथमतः धर्माचे ज्ञान शब्दावस्तूच होणे शक्य आहे. आतां, जरी श्रुति—स्मृती ह्या धर्माचे ज्ञान करून देण्याच्या कामीं उपयोगीं पडतील तरी त्यांवस्तून कक्ष धर्माची सामान्य कल्पना मात्र मनांत येईल; विशेष कल्पना मनांत येणार नाहीं. आणि धर्माचे आचरण कसें करावें हें त्याच्या सामान्य कल्पनेने समजाणे कठीण आहे. शिवाय, श्रुतिस्मृतीचा अर्थ जेथे संशयित असेल तेथे त्यांच्या अर्थाचा निश्चय गुरुपदेशावांचून होणे बहुतेकांना अशक्य असते. म्हणून श्रीशंकराचार्य यांनी ‘लोक चांगल्या मार्गाला लागावे’ या हेतूनै आपल्या शिष्यांना धर्मोपदेश करण्याविषयी आशा केली. अमुक प्रकारानें उपदेश केला असतां त्याचा उपयोग शिष्याला चांगला होईल या गोष्टीचा निश्चय करण्याकरितां उपदेश करणाऱ्यांना धर्मग्रंथांची अत्यंत जहर आहे. धर्मग्रंथांमध्ये वेद हे आद्य धर्मग्रंथ होत. धर्माचे मुख्य ग्रंथपादन वेदां-मध्ये केले आहे. धर्म हा साध्य आणि सिद्ध असा दोन प्रकाराचा आहे. यज्ञ, दान, तप वैरे पुण्यकारक कर्मे करणे हा साध्य धर्म होय; आणि परब्रह्माचे अनुचितन करणे हा सिद्ध धर्म होय. कावेदादि अंथांमध्ये साध्य धर्माचे प्रतिपादन केले आहे; आणि उपनिषदांमध्ये सिद्ध

धर्माचे प्रतिपादन केले आहे. उपनिषद्-भागाला वेदान्त असे म्हणतात. कारण, उपनिषद्-भाग हा वेदाचा अंत म्हणजे शेवटचा भाग आहे. हाच सर्व वेदांपैकी मुख्य भाग होय. कारण यामध्ये प्रतिपादन केलेला जो सिद्ध धर्म तो साध्य धर्मापेक्षां श्रेष्ठ आहे. साध्य धर्म हा सिद्ध धर्माला अंगभूत आहे. आतां भेददृष्टि असल्याशिवाय कर्म करतां येत नाही, आणि ब्रह्मनितन हैं अमेददृष्टीनेच कर्तव्य आहे (ब्र. सू. अ. ४ पा. १ सू. ३ पहा). तेव्हां अर्थोतच त्या दोहोमध्ये जरी विरोध आहे, तरी तेवळ्यामुळे ' साध्य धर्म हा सिद्ध धर्माला अंगभूत आहे ' असे म्हणण्याला कांहीं हरकत येत नाहीं. कारण, विरोध असल्यामुळे ब्रह्म-विद्या उत्पन्न शास्त्रानंतर कर्माची बिल्कूल जरूर नाहीं; परंतु ब्रह्मविद्या उत्पन्न होण्याला यश, दान, तप वैरे कर्माची जरूर आहेच. ही गोष्ट बृहदारण्यकोपनिषदामध्ये (४।४।२) व शारीरभाष्यामध्ये (३।४।२६) स्पष्ट सांगितली आहे. यज वैरे कर्म केल्याशिवाय मन शुद्ध होत नाहीं; आणि मन शुद्ध शास्त्राशिवाय ब्रह्मनितन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाहीं.

४. पूर्वमीमांसासूत्रे व उत्तरमीमांसासूत्रे :—वेदांमध्ये साध्य व सिद्ध अशा दोन्ही धर्माचे प्रतिपादन केले आहे असे पूर्वी सांगितलेच आहे. वेदाचा अर्थ सर्व ठिकाणी सहज समजण्यासारखा नाहीं. कांहीं ठिकाणी अर्थ मुळीच समजत नाहीं; कांहीं ठिकाणी भलताच अर्थ मनांत येतो, व कांहीं ठिकाणी संशय उत्पन्न होतो. हैं अशान, विषयीस, आणि संदेह दूर करून खन्या अर्थाचा निश्चय करण्याकरितां मीमांसाशास्त्र प्रवृत्त झाले आहे. त्याचे पूर्व-मीमांसा व उत्तर-मीमांसा असे दोन भाग आहेत. वेदामध्ये ज्या दोन प्रकारच्या धर्माचे प्रतिपादन केले आहे त्यांपैकी साध्य धर्माचे प्रतिपादन करणाऱ्या वेदाच्या अर्थाचा निश्चय करण्याकरितां पूर्वमीमांसाशास्त्र प्रवृत्त झाले. या शास्त्रावर जैमिनीचे बारा अध्याय सूत्र आहेत; व त्याचेच परिशिष्ट म्हणून निराळे चार अध्याय आहेत. या चार अध्यायांना ' संकर्ष-कांड ' असे म्हणतात. या जैमिनि-सूत्रांचा अर्थ समजण्याकरितां शब्दस्वामीनीं भाष्य लिहिले आहे. सिद्ध धर्माचे प्रतिपादन करणाऱ्या वेदाच्या अर्थाचा निश्चय करण्याकरितां उत्तरमीमांसाशास्त्र प्रवृत्त झाले. यावर शीघ्रासांनीं चार अध्याय सूत्र केले आहे. यालाच ब्रह्मसूत्र म्हणतात. कारण, हा सूत्रामध्ये ब्रह्मासंबंधाने विचार केला आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, आणि पूर्णप्रशाचार्य या चौघांनीं आपआपल्या मताप्रमाणे क्षा ब्रह्मसूत्रांचा अर्थ केला आहे. बहुतेक सूत्रांचा अर्थ सारखाच असून कांहीं सूत्रांच्या अर्थामध्ये मात्र फरक आहे. मूळ संस्कृत सूत्र कसे आहे व त्याचा कोणी कसा अर्थ केला आहे हैं समजण्याकरितां भाषांतराच्या शेवटी एक परिशिष्ट जोडले आहे.

५. ब्रह्मसूत्रांतील पाठभेद, अधिकरणभेद, व पदच्छेद :— सूत्रपाठा-संबंधानेही या चौघांमध्ये मतभेद आहे. उदाहरणार्थ, ' प्रतिज्ञाविरोधात ' (१।१।९) ' अत एव च स ब्रह्म ' (१।२।१६) हीं सूत्रे रामानुजाचार्यांच्या पाठामध्ये आहेत; बाकीच्या तिघांच्या पाठामध्ये नाहीत. तसेच ' क्षणिकत्वाच्च ' (२।२।३१) ' संबन्धानुपपत्तेश्च ' (२।२।३८) ' श्रुतेश्च ' (३।४।४६) ' उभयव्यामोहात्तसिद्धेः ' (४।३।५) हीं सूत्रे रामानुजाचार्यांच्या पाठामध्ये नाहीत; इतरांच्या पाठामध्ये आहेत. ' श्रुतेश्च ' हैं सूत्र वल्लभाचार्यांच्या पाठामध्ये आहे; इतरांच्या पाठामध्ये नाहीं. ' भावशब्दाच्च ' (३।४।२२) हैं सूत्र वल्लभाचार्यांच्या पाठामध्ये नाहीं; इतरांच्या पाठामध्ये आहे. ' दृश्यते तु ' (२।१।९) ' युक्तेश्च ' (

(२।३।१९) ‘ प्रतिज्ञानुपरोधाच्च ’ (२।४।३) ‘ स्मरणाच्च ’ (३।१।२३) हीं सूत्रे पूर्ण-प्रज्ञाचार्याच्या पाठामध्यें आहेत; इतरांच्या पाठामध्यें नाहीत. तसेच ‘ जन्माद्यस्य यतः ’ (१।१।२) ‘ शास्त्रयोनिष्ठात् ’ (१।१।३) अर्शी दोन सूत्रे शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि पूर्णप्रज्ञाचार्य यांच्या पाठामध्यें आहेत. वल्लभाचार्याच्या पाठामध्यें ‘ जन्माद्यस्य यतः शास्त्रयोनिष्ठात् ’ असें एकच सूत्र आहे. असाही फरक बन्याच ठिकाणी असलेला दृष्टीस पडतो. शिवाय, पाठभेदही बरेच आहेत. परिशिष्टामध्यें संस्कृत सूत्रावर आंकडा घालून खालीं पाठभेद दिले आहेत. त्यावरून कोणतें सूत्र कोणी अधिक घेतलें आहे, कोणी घेतलें नाहीं, व कोणाच्या पाठामध्यें एक सूत्र आहे, आणि त्याचीच दोन सूत्रे कोणाच्या पाठामध्यें आहेत व कोणाचा पाठ कसा आहे तें सर्व समजेल. प्रत्येक पादामध्ये सूत्रे किती आहेत तें समजाण्याकरितां सूत्राच्या आरंभी आंकडा दिला आहे तो त्यांच्या त्यांच्या पाठाप्रमाणेच दिला आहे. तसेच, अधिकरणे देखील सर्वीनीं सारखीं केलीं नाहीत. एका भाष्यकाराने एखाद्या अधिकरणाला ज्या सूत्रापासून आरंभ केला असेल त्या सूत्रापासूनच दुसरा भाष्यकार नियमाने अधिकरणाला आरंभ करतो असें नाहीं. उदाहरणार्थ :—‘ सर्वथापनुपत्तेश्च ’ (२।२।३।२) या सूत्राचैं निराळे अधिकरण रामानुजाचार्यानीं केले आहे; इतरांनी केले नाही. ‘ गुहां प्रविष्टौ ’ (१।२।१।१) या सूत्रापासून निराळे अधिकरण शंकराचार्य, वल्लभाचार्य, आणि पूर्णप्रज्ञाचार्य यांनी केले आहे. रामानुजाचार्यानीं केले नाहीं. ‘ शब्दविशेषात् ’ (१।२।५) या सूत्रापासून निराळे अधिकरण वल्लभाचार्यानीं केले आहे; इतरांनी केले नाही. ‘ न प्रयोजनवत्त्वात् ’ (२।१।३।२) या सूत्रापासून निराळे अधिकरण शंकराचार्य, रामानुजाचार्य, आणि पूर्णप्रज्ञाचार्य यांनी केले आहे; वल्लभाचार्यानीं केले नाहीं. ‘ छन्दोभिधानात् ’ (१।१।२।५) या सूत्रापासून निराळे अधिकरण पूर्णप्रज्ञाचार्यानीं केले आहे; इतरांनी केले नाहीं. ‘ चमसवदविशेषात् ’ (१।४।८) या सूत्रापासून निराळे अधिकरण शंकराचार्य, रामानुजाचार्य, आणि वल्लभाचार्य यांनी केले आहे; पूर्णप्रज्ञाचार्यानीं केले नाहीं. याप्रमाणे अधिकरणांमध्ये फरक बन्याच ठिकाणी दृष्टीस पडतो. कोणाच्या मतामध्ये कोणत्या सूत्रापासून निराळ्या अधिकरणाला आरंभ झाला आहे तें परिशिष्टामध्ये दिलेल्या आंकड्यावरून समजेल. ज्या सूत्रामध्ये अधिकरण संपर्के असेल त्या सूत्राच्या शेवटीं कंसात ‘ अधिकरणाचा आंकडा त्या त्या मताप्रमाणे दिला आहे. सूत्रांचा पदच्छेदही या भाष्यकारांनी कांहीं ठिकाणी निरनिराळा केला आहे. उदा० ‘ नात्माश्रुतेः० ’ (२।३।१।७) या सूत्रामध्ये रामानुजाचार्यानीं ‘ श्रुतेः ’ असा; आणि इतरांनी ‘ अश्रुतेः ’ असा पदच्छेद केला आहे. ‘ रूपादिमत्त्वात्० ’ (२।२।१।५) या सूत्रामध्ये ‘ अदर्शनात् ’ असा पदच्छेद वल्लभाचार्यानीं व दर्शनात् असा पदच्छेद इतरांनी केला आहे. ‘ समाननामरूपत्वात्० ’ (१।३।१।०) या सूत्रामध्ये ‘ अवृत्तौ ’ असा पदच्छेद पूर्णप्रज्ञाचार्य करतात, ‘ आवृत्तौ ’ असा पदच्छेद इतर करतात. याप्रमाणे बन्याच ठिकाणी भिन्न भिन्न पदच्छेद केले आहेत. ते समजाण्याकरितां परिशिष्टाच्या शेवटीं चारी अध्यायांतील भिन्न भिन्न पदच्छेद अध्यायांच्या क्रमाने दिले आहेत. तसेच कांहीं ठिकाणी सूत्रांतील शब्दांचे अर्थ निरीनिराळे घेतले. आहेत तेही वर्णक्रमाने शेवटीं दिले आहेत.

६. पाठभेद व अधिकरणभेद यांविषयीं विवेचनः—या पाठभेदांसंबंधाने विचार केला असतां असें दिसून येतें कीं, बहुतेक ठिकाणी शंकराचार्यानीं जो पाठ घेतला आहे तो इतरांपैकीं कोणीतरी दोघांनी घेतलेला आढळतो. म्हणजे विवक्षित ठिकाणी शंकराचार्यांचा पाठ रामानुजाचार्याच्या पाठाहून वेगळा असो, कीं वल्लभाचार्य किंवा पूर्णप्रज्ञाचार्य

यांच्या पाठाहून वेगळा असो, तो पाठ राहिलेल्या दोघांच्या पाठाशीं बहुतेक ठिकाणी जुळतो. सूत्रकारांचा मूळचा पाठ कोणता असावा याचा निर्णय करण्याला आज आपणां-जवळ कांहीं साधन नाही. भाष्यकांनीं घेतलेल्या पाठावरूनच तो निर्णय झाला तर होईल. ज्या ठिकाणीं दोघांनीं एक पाठ घेतला आहे आणि दुसऱ्या दोघांनीं दुसरा घेतला आहे त्या ठिकाणीं निर्णय होणे अशक्यच. परंतु ज्या ठिकाणीं एक पाठ तिघांनीं घेतला आहे आणि दुसरा पाठ एकानेंच घेतला आहे त्या ठिकाणीं तिघांनीं घेतलेल्या पाठालाच महत्त्व दिले पाहिजे. कांहीं पाठ रामा० वळ० पूर्ण० यांपैकीं एकएकव्यानेंच घेतलेले दिसतात. शंकराचार्यांच्या सूत्रपाठामध्ये मात्र इतरांच्या पाठाशीं अजीबात न जुळणारे पाठ फारच थोडे सांपडतात. शंकराचार्यांच्या जन्मकालासंबंधाने मतभेद आहे तरी बाकीचे तिघेही भाष्यकार त्यांच्या मागून झाले असे म्हणण्यास कांहीं हरकत दिसत नाही. शंकराचार्य हे आठव्या शतकांत झाले असें जरी धरलें तरी शंकराचार्यांच्या मागून सुमारे ३३८ वर्षांनी रामानुजाचार्य, रामानुजाचार्यांच्या मागून सुमारे ५० वर्षांनी पूर्णप्रश्नाचार्य व पूर्णप्रश्नाचार्यांच्या मागून ३०० वर्षांनी बळभाचार्य झाले. जेथे शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या पाठामध्ये भेद आहे तेथे ते दोन्ही पाठ पूर्णप्रश्नाचार्य व बळभाचार्य यांच्या दृष्टीसगोर असतांनाही त्यांनीं बहुतेक ठिकाणीं शंकराचार्यांचा पाठ घेतला आहे, त्यावरून शंकराचार्यांचेच पाठ त्यांना संमत असावे असें दिसते. तसेच, ज्या ज्या ठिकाणीं अधिकरणांसंबंधाने भाष्यकारां-मध्ये मतभेद आहे तेथे बहुतेक ठिकाणीं शंकराचार्यांच्या मताप्रमाणे इतर तिघांपैकीं दोघांनीं, निदान एकानें तरी व्यवस्था केली आहे. ‘शंकराचार्यांचा तिघांपैकीं एकाशीही मेळ वसत नाही’ अर्थी स्थळे फारच थोडीं सांपडतात. त्यावरून शंकराचार्यांनी केलेली अधिकरण-व्यवस्था सूत्रकारांनी आपल्या मनांत धरलेल्या व्यवस्थेला धरून असावी असें म्हणण्यास हरकत नाही. निराळे पदच्छेद व शब्दांचे अर्थ यांनाही हाच तर्के लागू पडतो.

७. समन्वयाध्याय:—एखाद्या वस्तुसंबंधाने विचार करावयाचा असल्यास तो चार प्रकारांनीं करावा लागतो. उदा.—१ दूध हें पातळ व पांढरे असते. २ हें सामान्यमत वस्तुस्थितीला धरूनच आहे, विस्त्र नाही. कारण तें घट व इतर रंगांचे कधींच दृष्टीस पडत नाही. ३ गाई वैरे बाळगिल्या असतां त्या साधनाने तें प्राप्त होते. ४ त्यांचे प्राशन केले असतां तक्षणीं तृप्ति होऊन शरीरपोषण हा फायदा मिळतो. त्याप्रमाणेच ब्रह्मासंबंधाने या चार गोष्टींचा विचार त्या ब्रह्मसूत्रांतील चार अध्यायांमध्ये क्रमाने केला आहे. हीं सूत्रे वाचण्याचिष्ठ्यां लोकांची प्रवृत्ति व्हावी म्हणून सूत्रकारांनीं आरंभी प्रस्तावनेदाखल चार सूत्रे धातलीं आहेत. ज्या विषयांचे प्रतिपादन करावयांचे त्याची साधारण कल्पना आणि त्यांच्या खरेपणाबद्दल जे प्रमाण असेल त्याची साधारण माहिती या दोन गोष्टींचे ज्ञान प्रस्तावनेवरून झाले म्हणजे मनुष्य आपली योग्यता पाहून प्रवृत होतो. म्हणून येथे सूत्रकारांनीं पहिल्या सूत्रामध्ये ‘ब्रह्मविचार हा या शास्त्राचा विषय आहे’ हें सांगून त्या ब्रह्मासंबंधाने साधारण कल्पना मनांत करतां यावी म्हणून दुसरे सूत्र केले आहे. आतां एखाद्या वस्तुसंबंधाने साधारण कल्पना ही त्या वस्तु-सारखी दुसरी वस्तु पाहून करतां येते; किंवा त्या वस्तूच्या अवयवांची विशेष प्रकारची रचना संभजली असतां त्यावरूनही करतां येतें; परंतु तशी येथें करतां येत नाही; कारण ब्रह्मासारखी दुसरी वस्तूच नाही, व ब्रह्माला अवयवही नाहीत. तेब्बां येथें लोकांच्या डोळ्यासमोर असलेली एखादी वस्तु दाखवून त्या वस्तूचा आणि ब्रह्माचा एखादा संबंध सांगितला असतां त्यावरून ब्रह्मासंबंधाने साधारण कल्पना करतां येईल असें जाणून सूत्रकारांनीं दुसऱ्या सूत्रामध्ये लोकांच्या

डोळ्यासमोर असलेल्या जगाचा ब्रह्माशीं कार्यकारणभावरूप संबंध सांगितला आहे. ज्याअर्थीं ब्रह्म हैं एवज्ञा मोऱ्या विस्तीर्ण जगाचें कारण आहे त्याअर्थीं ब्रह्म ही वस्तु कांहीं अलौकिक आहे अशी कल्पना मनांत येऊन त्या ब्रह्माच्या ज्ञानाविषयीं मनुष्याची प्रवृत्ति साहजिकच होणार. याप्रमाणे ब्रह्माविषयीं साधारण कल्पना मनांत आणून देऊन नंतर ब्रह्म हैं अशा प्रकारचं आहे याविषयीं अमुक प्रमाण आहे हैं सांगण्याकृतिं सूत्रकारांनी तिसरे सूत्र केले. ‘ सर्व प्रमाणांमध्ये मुख्य जो वेद तोच याविषयीं प्रमाण आहे ’ असे त्या सूत्रामध्ये सांगितले आहे. नंतर ब्रह्माविषयीं वेद प्रमाण आहे हैं सिद्ध करण्याकृतिं ‘ ब्रह्माचे ठिकाणीच सर्व वेदांचा समन्वय (म्ह. तात्पर्य) आहे ’ असे चौथ्या सूत्रामध्ये सांगितले आहे. याच सूत्रांत प्रस्तावनेचा आणि पुढील ग्रंथाचा संबंध दाखविला आहे. वेदांचा समन्वय ब्रह्माचे ठिकाणी कसा होतो तेंच पांचव्या सूत्रापासून प्रथमाध्याय संपूर्ण होईपर्यंत सिद्ध केले आहे. म्हणूनच या प्रथमाध्यायाला ‘ समन्वयाध्याय ’ म्हणतात. या अध्यायाच्या पहिल्या पादामध्ये ‘ ज्या वेदवाक्यांमध्ये ब्रह्माचें चिन्ह स्पष्ट आहे ’ अशा वेदवाक्यांच्या अर्थाचा निश्चय केला आहे. एखादी गोष्ट प्रमाणसिद्ध करून दाखविणे असल्यास जीं प्रमाणे समजण्याला सुलभ असतील तीं प्रमाणे शास्त्रकार प्रथमतः सांगतात. कारण तीं प्रमाणे ऐकण्याविषयीं मनुष्याची प्रवृत्ति लवकर होते आणि त्या प्रमाणांच्या योगानें ऐकण्याच्याचा मनाचा एक प्रकारचा अनुकूल ग्रहणी लवकरच होतो; अशा रीतीनें एकदां मनाचा चांगला ग्रह झाला म्हणजे मागून दुचोंध प्रमाणे देखील समजून घेण्याविषयीं मनुष्याची तथारी असते. म्हणून प्रथमतः ज्यांमध्ये ब्रह्माची चिन्हे स्पष्ट आहेत अशा वाक्यांचा विचार केला आहे. नंतर ज्यांमध्ये ब्रह्माचें चिन्ह अस्पष्ट आहे अशा वाक्यांच्या अर्थाचा निश्चय केला आहे. त्यांमध्येसुद्धां ‘ अगोदर उपासना, नंतर ज्ञान ’ या प्रसिद्ध क्रमाला अनुसरून ज्यांमध्ये उपास्य वस्तूचा विचार केला आहे अशा वेदवाक्यांच्या अर्थाचा निश्चय दुसऱ्या पादामध्ये व ज्यांमध्ये ज्ञेय वस्तूचा विचार केला आहे अशा वेदवाक्यांच्या अर्थाचा निश्चय तिसऱ्यां पादामध्ये केला आहे. नंतर अवशिष्ट भाग म्हणजे ‘अव्यक्त’ ‘अजा’ वैरे जीं संशयित पदे, त्यांच्या अर्थाचा निकाल चौथ्या पादांत दिला आहे. याप्रमाणे पर्हिल्या अध्यायामध्ये वेदवाक्यांच्या अर्थाचा निश्चय करून ‘ जगाचे मूलकारण ब्रह्म आहे हैं सांगण्याविषयीं वेदांचे तात्पर्य आहे ’ ही गोष्ट निश्चित केली आहे.

C. अविरोधाध्याय:—ही निश्चित केलेली गोष्ट कोणत्याही प्रमाणांशी विरुद्ध नाही हैं सिद्ध करण्याकृतिं दुसऱ्या अध्यायाला आरंभ केला आहे. म्हणून या दुसऱ्या अध्यायाला ‘ अविरोधाध्याय ’ म्हणतात. या दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या पादामध्ये सांख्य वैरे स्मृतीशीं विरोध येत नाहीं, असे सिद्ध करून दुसऱ्या पादामध्ये इतर मतांशीं विरोध आला तरी तो न जुमानण्याचें कारण ‘ तीं मते दुष्ट आहेत ’ हैं दाखविले आहे. आतां, वास्तविक रीतीनें विचार केला असतां श्रुतीमध्ये कोठेही परस्पर-विरोध नाहीं; तरी कांहीं ठिकाणीं परस्पर-विरोध आहे असा भास होतो, व त्यामुळे श्रुतीनें प्रतिपादन केलेल्या वस्तूच्या प्रामाण्याविषयीं संशय उत्पन्न होतो. याकृतिं ‘ वास्तविक रीतीनें श्रुतीमध्ये कोठेही परस्पर-विरोध नाहीं ’ असे अवश्य सिद्ध केले पाहिजे. त्यापैकीं प्रथमतः पंचमहाभूते वैरोंचे प्रतिपादन करणाऱ्यां अनेक श्रुतीमध्ये जो परस्पर-विरोध भासतो त्याचा परिहार तिसऱ्या पादामध्ये करून भौतिक अशा लिंगशारीरांचे प्रतिपादन करणाऱ्या अनेक श्रुतीमध्ये भासणारा परस्पर-विरोध चौथ्या पादामध्ये दूर केला आहे. याप्रमाणे विरोध दूर करून श्रुतीनें प्रतिपादन केलेली गोष्ट बरोबर आहे हैं सांगितले आहे.

९. साधनाध्यायः—श्रुतीनें प्रतिपादन केलेली ब्रह्मविद्या कशी प्राप्त होते हैं समजण्यो-करितां त्या ब्रह्मविद्येची साधने सांगितलीं पाहिजेत. तीं तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलीं आहेत; म्हणून या तिसऱ्या अध्यायाला ‘साधनाध्याय’ म्हणतात. परंतु साधने सांगण्यापूर्वी ब्रह्मविद्येचा अधिकार कसा प्राप्त होतो तें सांगितलें पाहिजे. तो अधिकार वैराग्य उत्पन्न ज्ञात्याशिवाय येत नाही. आणि जीवाचें परलोकी गमन कसें होतें व तेथून तो परत कसा येतो तें समजत्याशिवाय वैराग्य उत्पन्न होणार नाही. म्हणून प्रथमतः परलोकगतीचा विचार सूत्रकारांनी तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या पादामध्ये केला आहे. आतां, वैराग्य उत्पन्न ज्ञात्यानंतर सुद्धां जीवाला आपले आणि परब्रह्माचें खरें स्वरूप समजत्याशिवाय ब्रह्मसाक्षात्कार होणार नाही. म्हणून सूत्रकारांनी दुसऱ्या पादामध्ये महावाक्यांतील त्वंपदार्थ जो जीव आणि तत्पदार्थ जें ब्रह्म त्यांच्या खण्या स्वरूपाचें विवेचन केले आहे. नंतर ब्रह्मसाक्षात्काराच्या साधनांपैकीं सगुण ब्रह्मविद्या हैं जें पहिले साधन त्याचा विचार तिसऱ्या पादामध्ये केला आहे; आणि कोणत्या विद्येमध्ये किंती गुण घ्यावे म्हणजे कोणत्या घर्मींनी ब्रह्मचितन करावें तेही सांगितले आहे. चौथ्या पादामध्ये निर्गुणब्रह्मविद्येचें आणि तिच्या साधनांचें प्रतिपादन केले आहे.

१०. फलाध्यायः—अशा रीतीने साधनांचा विचार केल्यानंतर ब्रह्मविद्येच्या फलांचा विचार चौथ्या अध्यायामध्ये केला आहे. म्हणून या चौथ्या अध्यायाला ‘फलाध्याय’ म्हणतात. ब्रह्मविद्या प्राप्त ज्ञात्यानंतर ज्ञानी मनुष्याचा पापपुण्यांशी असलेला संबंध कसा दूर होतो तें पहिल्या पादांत सांगून दुसऱ्या पादांत त्याच्या प्राणोल्कमणाचा प्रकार वर्णिला आहे. तिसऱ्या पादामध्ये सगुणब्रह्मोपासकाचा पुढील मार्गं सांगून चौथ्या पादामध्ये मोक्षावस्थेचें वर्णन केले आहे.

११. अधिकरणांचे स्वरूपः—ज्या एखाद्या सूत्रापासून ज्या दुसऱ्या एखाद्या सूत्रापर्यंत एकाच विषयासंबंधी विचार चालू असतो त्या सर्व सूत्रांचे भिकून एक अधिकरण समजले जाते. प्रत्येक अधिकरणांत एखादा विषय घेऊन त्यासंबंधाने संशय कसा उत्पन्न होतो तें दाखवून नंतर पूर्वपक्ष उभा करून सिद्धांत सांगितलेला असतो. एका अधिकरणामध्ये अमुकच सूत्रे असावीं असा नियम नसतो. कांहीं ठिकाणीं एकाच सूत्रांचे एक अधिकरण, तर कांहीं ठिकाणीं अनेक सूत्रांचे एकच अधिकरण असते. प्रत्येक अधिकरणाला शास्त्रसंगति, अध्यायसंगति, आणि पादसंगति अशा तीन प्रकाराच्या संगती असाव्या लागतात. कोणत्याही अधिकरणामध्ये एखाद्या गोष्टीविषयीं जो विचार केला असेल तो या शास्त्राला घरून आहे हैं सिद्ध करून दाखविणे ही शास्त्रसंगति होय. तसेच, तो विचार अमुक अध्यायांतील व अमुक पादांतील विषयासंबंधीच आहे हैं सिद्ध करणे ही अनुक्रमे अध्यायसंगति व पादसंगति होय. प्रत्येक अधिकरणासंबंधाने ह्या तीन संगतीचा वाचकाने विचार केला असतां त्या सहज लक्षांत येतात. तसेच अमुक अधिकरण-पुढे अमुक अधिकरण कां घातले आहे असा जो दोन अधिकरणामध्ये क्रम पाहणे तो देखील वाचकांच्या लक्षांत येण्याजोगा आहे. ‘अमुक अधिकरणामध्ये अमुक गोष्ट सांगितली आहे’ हैं अनुक्रमणिका पाहिली असतां समजते.

१२. ब्रह्मसूत्रांचे व्याख्याकारः—या ब्रह्मसूत्रांचे व्याख्याकार भारतीविजय, संविदानंद, ब्रह्मघोष, शतानंद, बौधायन, उद्धत, विजय, रुद्रभट्ट, वामन, यांदवप्रकाश, शंकराचार्य, भर्तृप्रपंच, शठकोप, रामानुज, ब्रह्मदत्त, भास्कर, विशाच, विजयभट्ट, विष्णुकांत, वार्दीद्र, माधवदास, पूर्णग्रश, राघवेंद्रस्थामी, वल्लभाचार्य, विज्ञानभिक्षु,

शंकरानंद; श्रीकंठशिवाचार्य, श्रीशंकरभगवत्पादशिष्य, धर्मभट्ट, ब्रजनाथभट्ट, भैरव, वैगैरे अनेक ज्ञाले. यांपैर्कीं दोन चार व्याख्याकार सोङ्गुन ज्ञाला कोणत्या शंतकांत जन्मले व कोण कोणाच्या आर्ही ज्ञाला किंवा मागून ज्ञाला हें समजण्याला कांहीच मार्ग नाही. वहुतेकांने ग्रंथांती सांपडत नाहीत. श्रीशंकराचार्य, रामानुजाचार्य, पूर्णप्रशाचार्य, वल्लभाचार्य, भट्टभास्कर, विज्ञानभिक्षु, आणि श्रीकंठशिवाचार्य यांची भाष्ये, शंकरानंद आणि शंकरभगवत्पादशिष्य यांच्या वृत्ती, धर्मभट्टाची अद्वैतामृतवर्षीणी, रामानुजांचा वेदान्तदीप, ब्रजनाथभट्टाची मरीचिका, राघवेंद्राची दीपिका, आणि भैरवपंडितांचे ब्रह्मसूत्रतात्पर्यविवरण, एवढेच ग्रंथ उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये श्रीशंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य आणि पूर्णप्रशाचार्य हे चार प्रसिद्ध भाष्यकार होत.

१३. श्रीशंकराचार्यांचा अद्वैतमताचे स्वरूपः—शंकराचार्यांनी अद्वैतमताचे प्रतिपादन केले आहे. अद्वैत म्हणजे ऐक्य. ब्रह्मरूपी एका पदार्थालाच फक्त खरें अस्तित्व आहे. दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला खरें अस्तित्व नाही. छांदोग्य उपनिषदामध्ये ‘सृष्टीच्या पूर्वी सत् तेवढे होतें, दुसरें कांहीं नव्हतें’ (छा. ६।२।१) असें स्पष्ट सांगितलें आहे. ह्या सर्व जगाचा ब्रह्मावरच भास होत आहे. ब्रह्म हें निर्गुण आहे, म्हणून त्याचें कोणत्याही शब्दानें प्रतिपादन करतां येत नाही. जर ब्रह्माचे ठिकाणीं गुण असते तर ‘ब्रह्म असुक गुणांनीं युक्त आहे’ असें त्या ब्रह्माचे गुणांच्या द्वारानें प्रतिपादन करतां आले असते. तैत्तिरीय उपनिषदामध्ये (२।४।१) ‘ब्रह्माचे ठिकाणीं वाणीची गति चालत नाही’ असें म्हटलें आहे. श्रुतीमध्ये कांहीं ठिकाणीं (मुंडको० १।१।९) ब्रह्माच्या सर्वज्ञत्व वैगैरे गुणांचे प्रतिपादन केले आहे, ते गुण केवळ औपाधिक आहेत असें समजावें. जग वास्तविक कल्पित आहे; परंतु जर तें खरें मानले तर त्याला जाणणारे ब्रह्म खरेच सर्वज्ञ मानले पाहिजे. म्हणजे ब्रह्माच्या अंगीं सर्वज्ञत्व हा गुण कांहीं कारणांकरितां खरा मानावयाचा. तसेच जीवात्मा ब्रह्माहून भिन्न नसतां ‘तो भिन्न आहे’ ही समजूत अज्ञान वैगैरे उपार्थीच्या योगानें उत्पन्न ज्ञाली आहे. प्रत्येक प्राणिमात्राला ‘मी’ असा जो भास होतो तो मन शुद्धि वैगैरे उपार्थीमुळेच होतो. सुशुषीमध्ये मीपणा भासत नाही, यांचे कारण त्या उपार्थी निद्रित असतात व मोक्षावस्थेमध्ये उपाधी नसल्यामुळे मीपणा नसतोच असें श्रुतविरुद्ध समजतें. यावरून मीपणा हा उपार्थीवर अवलंबून असतो, त्याला खरें अस्तित्व नाही. आतां, ज्याअर्थीं जीवपणा हा खरा नव्हे त्याअर्थीं जीवांना परस्परांमध्ये जो भेद भासतो तो देखील खरा नव्हे. ‘जर जीव एकच आहे तर त्याला सर्व ठिकाणीं सुखदुःखे सारखींच ज्ञालीं पाहिजेत’ असें मात्र समजून नये. कारण उपाधी भिन्न भिन्न असल्यामुळे सुखदुःखांमध्ये फरक होईलच. नैयायिक लोक वैगैरे जीवात्मे भिन्न भिन्न मानून सर्व जीव सारखेच व्यापक आहेत असें म्हणतात; त्यांना मात्र सुखदुःखांमध्ये फरक कां असावा यांचे कारण सांगतां येणार नाहीं (अ. २ पा. ३ सू. ५० पहा). तात्पर्य, चैतन्य म्हणून सर्व ठिकाणीं एकच आहे. ह्या चैतन्याला आत्मा असें म्हणतात.

१४. उपार्थीमुळे भासणारा आत्मभेदः—ह्या आत्माचे उपार्थीच्या योगानें ईश्वर जीव, आणि साक्षी असे तीन प्रकार ज्ञाले आहेत. सर्व जगांचे मूलकारण जै अज्ञान तें चैतन्यांत शिरून आत्माला ईश्वर बनवितें. सत्त्व, रजस्, आणि तमस् या एकेक गुणाच्या प्राचल्यानें या ईश्वरास अनुकर्मे विष्णु, ब्रह्मा, आणि शंकर अज्ञा संज्ञा प्राप्त होतात. ब्रह्मा जग उत्पन्न करतो, त्यांचे विष्णु पालन करतो व शंकर तें लघास नेतो. मत्स्य, कूर्म वैगैरे अवतार ह्या ईश्वरांचेच अवांतर भेद होत. जेव्हां नैतन्याला पूर्व संस्कार निकटतात, तेलद्यां त्यास जीव

भृणतात. सुषुप्त्यवस्थेत असताना जीवाला ' प्राज ' असे नांव देतात. जेव्हां जीव अंतःकरणे वैगेरे उपाधीशी संयुक्त होऊन लिंगशरीराचा अभिमान धरतो व स्वप्रावस्थेमध्ये संचार करतो. तेव्हां त्या जीवाला ' तैजस ' असे म्हणतात. पांच ज्ञानेद्रिये, पांच कर्मद्रिये, पांच प्राण, मन आणि बुद्धि या सतरा पदार्थाच्या समुदायाला ' लिंगशरीर ' असे नांव दिले आहे. लिंगशरीर पर आणि अपर असे दोन प्रकारचे असते. ब्रह्मदेवाचै लिंगशरीर पर होय. त्याला महत्त्व म्हणतात. मनुष्य वैगेरे प्राण्यांचे लिंगशरीर अपर होथ. त्याला अहंकार म्हणतात. जेव्हां जीव स्थूलशरीररूप उपाधींशी संयुक्त होऊन जाग्रदवस्थेमध्ये संचार करतो तेव्हां त्याला ' विश्व ' असे म्हणतात. वरील सर्व उपाधींनी रहित असे जे चैतन्य तेच साक्षी होय. हे साक्षित्व अज्ञान्याच्या दृष्टीनेच आहे. ते तुरीयावस्थेमध्ये भासते. झोपेतून जाग आत्मावरोबर आणि शोंप लागण्याचे पूर्वी एक क्षणभर अहंकार वैगेरेनी रहित अशी जी केवळ ज्ञानस्वरूप अवस्था असते ती तुरीयावस्था होय. ज्याअर्थी या अवस्थेमध्ये 'मी ज्ञाता' असे भान होत नाहीं त्याअर्थी 'आत्मा ज्ञाता आहे' असे म्हणतां येत नाहीं. तो केवळ ज्ञानस्वरूप आहे (बृह० उपनिष० २।४।१२ पहा.) 'आत्मा ज्ञाता आहे' असा जो भास होतो तो अज्ञान अहंकार वैगेरे उपाधींच्या योगानें होतो; व प्रपंच शेय आहे हाही भास अज्ञानाच्या योगानेच होतो. वास्तविक विचार केला असतां ज्ञाता आणि शेय हीं दोन स्वरूपे मिथ्या आहेत.

१५. शांकरमतीं जगाचे स्वरूप:—जगांतील सर्व वस्तुंना व्यवहारदृष्टीनेच खरेपणा आहे, परमार्थदृष्टीने नाही. परमार्थदृष्टीने खरेपणा फक्त एका ब्रह्मालाच आहे. ज्याप्रमाणे स्वप्रांतील वस्तु स्वप्रांत खन्या वाटतात परंतु तो खरेपणा जागेपर्णी ठिकत नाहीं त्याप्रमाणे ह्या सर्व वस्तु व्यवहारांत खन्या भासतात, परंतु तो खरेपणा आत्म्यांचे तत्त्वज्ञान आत्म्यानंतर ठिकत नाहीं. श्रुतीमध्ये कांहीं ठिकाणी सुष्टीचे वर्णन करताना आकाश, वायु वौरे अनेक वस्तुंचे वर्णन केले आहे, आणि कांहीं ठिकाणी हे सर्व ब्रह्मच आहे दुसरे कांहीं नाहीं असे सांगितले आहे. हीं वचने परसंरविरुद्ध भासतात; पण कोणत्याच श्रुतीला अप्रमाण म्हणतां येत नाहीं. तेव्हां अनेक वस्तुंचे वर्णन व्यवहारदृष्टीने केले आहे; आणि ' दुसरे कांहीं नाहीं ' हे परमार्थदृष्टीने म्हटले आहे. जर सर्व वस्तुंचा परमार्थदृष्टीने खरेपणा असेल तर ' दुसरे कांहीं नाहीं ' ही श्रुति सर्वथा अप्रमाण मानावी लागेल. तात्पर्य, जगांतील सर्व वस्तु अनिर्वचनीय आहेत. अनिर्वचनीय म्हणजे ' त्या नाहींत ' असेही म्हणतां येत नाहीं, आणि ' त्या आहेत ' असेही म्हणतां येत नाहीं; कारण, जर ' त्या नाहींत ' असे म्हटले तर अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला जो त्यांचा भास होतो तो संभवणार नाहीं; तसेच, जर ' त्या आहेत ' असे म्हटले तर ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने जो त्यांचा बाध होतो तो संभवणार नाहीं. श्रुतीने (बृह० ४।३।२२.) ज्ञानी मनुष्याचे वर्णन करताना ' ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने बाप हा बाप होत नाहीं ' अशा रीतीने बाप, आई, देव वैगेरे सर्वांचा बाध केला आहे, इतकेच नव्हे, तर श्रुतीने आपला स्वतःचा सुखां निरभिमानपणे बाध सांगून आपणच आपले मिथ्यात्व कबूल केले आहे. ' जर श्रुतिसुद्धा मिथ्या तर तित्यापासून खरे आत्मज्ञान कसेही वैर्झ्यल ' अशी मात्र शंका घेऊनये. कारण, स्वप्रांतील पदार्थ मिथ्याभूत असूनही त्यापासून त्यांचे ज्ञान खरे होतें असा अनुभव येतो. स्वप्रांतील पदार्थ जागें ज्ञात्यावर दिसत नाहीत; परंतु ज्ञान कायम असते.

१६. शांकरमतीं महाभूतांची उत्पत्ति व पंचीकरण:—या सर्व मिथ्याभूत पदार्थांचे मूलस्वरूप 'अनादि अविद्या' ही होय. सत्त्व, रजस् आणि तमस् ह्या तीन गुणांनी अविद्या त्रिगुणा-

समक आहे. प्रलयकाल संपत्त्यानंतर अविद्या आणि जीवांनी केलेली पूर्व कर्म यांच्या साहाय्याने अंमुक्त प्रकारचे जग उत्पन्न करावें असा परमात्मा संकल्प करतो. त्या संकल्पानुसार अविद्या प्रथमत: आकाश बनते; त्यानंतर आकाशापासून वायु, वायुपासून तेज, तेजापासून उदक, व उदकापासून पृथ्वी अशा क्रमाने सूक्ष्म पंचमहाभूते उत्पन्न होतात. आकाशामध्ये शब्द; वायुमध्ये शब्द आणि स्पर्श; तेजामध्ये झळद, स्पर्श आणि रूप; उदकामध्ये शब्द, स्पर्श, रूप आणि रस; आणि पृथ्वीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध; असे वाढत्या प्रमाणाने गुण असतांत. या पंचमहाभूतांचे मूलकारण जी अविद्या ती त्रिगुणात्मक असल्यामुळे ही भूतेंही त्रिगुणात्मक आहेत. पंचमहाभूतांमध्ये असणारा सूत्त्वगुण एकवटून त्यापासून एक वस्तु उत्पन्न होते. तिला मन, बुद्धि, अहंकार आणि चित्र अशी नांवे आहेत. आकाशांच्या सात्त्विकांशापासून शोत्रेंद्रिय आणि राजसांशापासून वार्गिंद्रिय, वायूंच्या सात्त्विकांशापासून त्वर्गिंद्रिय आणि राजसांशापासून हस्तेंद्रिय, तेजांच्या सात्त्विकांशापासून चक्षुरिंद्रिय आणि राजसांशापासून पादेंद्रिय, जलांच्या सात्त्विकांशांपासून रसनेंद्रिय आणि राजसांशापासून पायुइंद्रिय, पृथ्वींच्या सात्त्विकांशापासून ग्राणेंद्रिय आणि राजसांशापासून उपस्थिंद्रिय, अशी निरनिराळी ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें उत्पन्न होतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असा पांच प्रकारचा वायु पंचमहाभूतांच्या रजो-गुणापासून उत्पन्न होतो. तमोगुणाने युक्त अशा त्या सूक्ष्म पंचमहाभूतांचे 'पंचीकरण' झाले म्हणजे ती भूतें स्थूल होतात. प्रत्येक महाभूताचे दोन भाग करून त्यांपैकी एक भाग कायम ठेवावा; व दुसऱ्या भागाचे चार भाग केल्यावर एक एक भाग इतर भूतांच्या कायम ठेवलेल्या भागामध्ये मिळवावा. ह्या विधीला पंचीकरण म्हणतात. उदाहरणार्थ, स्थूल पृथ्वीमध्ये अर्धा भाग पृथ्वीचा असून जल, तेज, वायु आणि आकाश या प्रत्येकान्हा आठवा हिस्सा मिळून अर्धा भाग आहे, इतर स्थूल भूतेंही याच रीतीने बनली आहेत. जरी सर्वांमध्ये सर्वांचे अंश अहेत तरी अर्धा भाग ज्या भूताचा असेल त्यांच्या नांवाने ही पृथ्वी, हें जल, इत्यादि व्यवहार होतात. तमोगुणाने युक्त अशा स्थूल पंचमहाभूतांपासून हे सर्व ब्रह्मांड उत्पन्न होते. ब्रह्मांडामध्ये सात ऊर्ध्वलोक व सात अधोलोक असे एकंदर चौदा लोक आहेत. भूमि, अंतरिक्ष, स्वर्ग, मह, जन, तप आणि सत्य हे सात ऊर्ध्वलोक होत. अतल, पाताल, वितल, सुतल, तलातल, रसातल आणि महातल हे सात अधोलोक होत. मनुष्य वैगैरे प्राण्यांचे जरायुज शरीर, पक्षी वैगैरेंचे अंडज शरीर, उवा लिखा वैगैरेंचे स्वेदज शरीर, आणि लता वृक्ष वैगैरेंचे उद्दिज्ज शरीर अशी चार प्रकारची शरीरे तमोगुणाने युक्त अशा स्थूल भूतांपासूनच उत्पन्न होतात.

१७. शांकरमर्तीं जीवाचे स्वरूपः—या सर्व प्रकारच्या शरीरांमध्ये प्रविष्ट झालेल्या चैतन्याला 'जीव' म्हणतात. चैतन्य हें व्यापक असल्यामुळे जीवही अर्थात् व्यापक असलाच पाहिजे. शिवाय, जीवात्मा जर अणु असेल तर सर्व शरीरभर जो सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव येतो तो येणार नाही. शरीराएवढा असेल तर त्यांचे परिमाण अनियमित होईल; कारण शरीरांचे परिमाण नियमित नाही. आणि त्यामुळे 'जीव अनित्य आहे' असें मानावें लागेल; आणि तसें मानलें असतां जन्मान्तराचा संबंध सुट्ट असल्यामुळे उपजल्याबरोबर जीं सुखदुःखें होऊं लागतात त्यांचे कारण काय तें सांगतां येणार नाहीं. 'जीव व्यापक आहे' असें मानण्यांचे दुसरें कारण असें आहे कीं पखादा भनुष्य देशान्तरीं जाऊन तेथें असलेल्या वस्तूंचा उपभोग घेतो; व ज्याअर्थी त्या वस्तूंचा तो उपभोग घेतो त्याअर्थी त्या वस्तु त्यांच्या अदृष्टाने उत्पन्न आल्या पाहिजेत; परंतु, त्या वस्तूंच्या उत्पत्तीच्या वेळीं तो मनुष्य तेथें नव्हता; तर मग त्यांचे

अदृष्ट देशांतरीं उत्पन्न होणाऱ्या वस्तूचे कारण कसें झाले ? या प्रश्नाचा उलगडा जीव व्यापक मानव्याखेरीज होत नाही. जीवाला सुखदुःखांचा अनुभव अज्ञानामुळे येतो. प्रत्येक जीवाला अज्ञान, लिंगशरीर व स्थूलशरीर ह्या उपाधी लागल्याच आहेत. हा संबंध आत्मज्ञानाशिवाय सुटत नाही. कारण, खरें समजस्याशिवाय सोटें मनांतून नाहीसि होत नाही. आत्मज्ञान ज्ञात्यानंतर जरी मनुष्य जिवंत असला तरी तो मुक्तच समजला पाहिजे. कारण त्या वेळी त्याचा जरी शरीर बौरेशी संबंध आहे तरी तो नसल्यासारखाच आहे. हीच 'जीवन्मुक्ति' होय. आणि प्रारब्ध कर्म संपत्यामुळे जेव्हां देहपात होतो, तेव्हां तो विदेहमुक्त होतो. मुक्ति मिळते म्हणजे जीवाला त्या वेळी कांही नराळे रूप प्राप्त होतें असें नाही; तर तो त्यावेळी आत्मरूपानेच व्यक्त होतो. जरी जीव हा सदोदित आत्मरूपीच आहे तरी जेव्हां अज्ञानामुळे त्याला सुखदुःखांचा भास होतो तेव्हां त्याला 'बद्ध' असें म्हणतात. तो भास ज्ञानाच्या योगानें दूर झाला म्हणजे 'मुक्त' असें म्हणतात. 'विदेहमुक्ति' हाच परम पुरुषार्थ होय.

१८. श्रीशंकराचार्यांचा कालः—श्रीशंकराचार्यांचा जन्म आठव्या शतकामध्ये झाला असें पूर्वीं सांगितले. परंतु त्यासंबंधानें मतभेद आहे. वे. श्रीकृष्णशास्त्री आठव्ये यांनी शंकराचार्यांचे चरित्र लिहिले आहे. त्यावरून त्यांनी जिनविजयांतील कांहीं श्लोकांवरून युधिष्ठिर शके २१५८ रक्ताक्षीनामक संवत्सरीं माघ कृष्ण चतुर्दशी सोमवारीं मध्यरात्रीं शंकराचार्यांचा जन्म झाला आणि युधिष्ठिर शके २१९० दुर्मुखनामक संवत्सरामध्ये मार्गशीर्ष शु॥ त्रयोदशी सोमप्रदोषाचे दिवशीं संध्याकाळीं शंकराचार्य कैलासास गेले असें सिद्ध केले आहे. या कालनिर्णयाने आज भित्तीला (म्हणजे शालिवाहन शक १८३०) शंकराचार्यांचा जन्म होऊन २८५२ वर्षे झाली. (युधिष्ठिर शकाचीं एकदंर वर्षे ३०४४ त्यांत वजा २१५७; बाकी राहिलीं २८७, त्यांत विक्रम शकाची १३५ व शालिवाहनाची १८३० मिळविलीं असतां २८५२ होतात). सदानन्दस्वामीकृत शंकरविजयावरून युधिष्ठिर शके २७२२ सर्वजित् नामक संवत्सरामध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला असें दिसतें. भास्कररायकृत दीक्षामीमांसेत शालिवाहन शकाच्या सातव्या शतकामध्ये शंकराचार्य जन्मले असें म्हटले आहे. आर्यविद्यासुधाकरामध्ये संप्रदायवेत्यांचा एक श्लोक व शंकरमंदारसौरभांतील एक श्लोक देजेन शालिवाहन शके ७१० मध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला असावा असें सिद्ध केले आहे. याप्रमाणे शंकराचार्यांच्या जन्मकालासंबंधानें जरी मतभेद आहे तरी रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, आणि पूर्णप्रज्ञाचार्य या तिघांच्या पूर्वीं शंकराचार्य झाले याविषयीं मतभेद नाही.

१९. रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैतमतः—रामानुजाचार्यांच्या मताला विशिष्टाद्वैतमत म्हणतात. ह्या मतामध्ये चित्, अचित् आणि ईश्वर अशीं मुख्य तत्वे तीन आहेत. त्यांपैकी चित् आणि अचित् हीं दोन तत्वे ईश्वराचे शरीर होय. त्या शरीरानें युक्त असा ईश्वर एकच आहे. वर निर्दिष्ट केलेली तीन तत्वे परत्पर-मिळ असल्यामुळे 'ईश्वर हैंच काय ते' एक तत्व आहे. तद्यथतिरिक्त दुसरे कांहीं नाहीं 'असें जरी मानतां येत नाहीं तरी चित् आणि अचित्' शांतीं विशिष्ट असा ईश्वर एकच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. म्हणूनच या मताला विशिष्टाद्वैत असें नांव पढले आहे. शिवाय, हैं नांव पढण्याचे दुसरेही कारण आहे. ते असें चित् आणि अचित् हीं दोन्ही तत्वे स्थूल आणि सूक्ष्म अशीं दोन प्रकारचीं आहेत. त्यांपैकी सूक्ष्म चित् आणि सूक्ष्म अचित् शांतीं युक्त ईश्वर हा कारण, आणि स्थूल चित् व स्थूल अचित् शांतीं युक्त ईश्वरच कार्य होय. तेव्हां स्थूलचिदचिद्विशिष्ट ईश्वर आणि सूक्ष्मचिदचिद्विशिष्ट ईश्वरच यांचे अद्वैत म्हणजे ऐक्य असल्यामुळे विशिष्टांचे जे अद्वैत ते विशिष्टाद्वैत होय. दैत्याने विशिष्ट-

म्हणजे युक्त अद्वैत असाही विशिष्टाद्वैत शब्दाचा अर्थ संभवतो. कारण चित्, अचित् आणि ईश्वर या तीन तत्त्वांमध्ये परस्पर-भेद असल्यामुळे हें अद्वैत द्वैतानें युक्त आहे.

२०. विशिष्टाद्वैतमर्तीं जीवाचें स्वरूपः—चित् म्हणजे जीव होय. तो जीव प्रत्येक शरीरामध्ये भिन्न भिन्न आहे. कारण, सुख आणि दुःख हीं सर्वोना सारखीं होत नाहीत. जर एकच जीव असता तर अनेक शरीरांमध्ये सुखाचा आणि दुःखाचा सारखाच अनुभव आला असता. आतां, ‘जीव एक आहे’ असे जे कांहीं ठिकाणीं म्हटले आहे त्याचा अर्थ ‘सर्व जीव एका जातीचे आहेत’ असा समजावा. एका जातीचा तांदूळ पाहिला असतां ‘तो आणि हा तांदूळ एकच आहे’ असे म्हणतात. हालाच ‘प्रकाराद्वैत’ म्हणतात. जीव विभु नाहीं म्हणजे त्याची सर्वत्र व्याप्ति नाहीं. शरीरामध्ये देखील सर्वत्र जीवाची व्याप्ति नाहीं; कारण, तो अगदीं सूक्ष्म व अणु परिमाणाचा आहे. जर जीव हा शरीराएवढा असेल तर तो अनित्य मानावा लागेल. कारण, ‘ज्या वस्तुचैं मध्यम परिमाण असते ती वस्तु अनित्य असते’ असा नियम आहे. जीव अनित्य असल्यास प्राणी जन्माला आल्यावरोबर जीं त्याला सुख-दुःख प्राप्त होतात तीं आपोआप प्राप्त होतात असे मानावें लागेल. जर ‘जीव हा विभु आहे’ असे नैयायिकांच्या मताप्रमाणे मानावें तर एक शरीर सोडून वाकी घट पट वगैरे सर्व ठिकाणीं जीवाची विनाकारण व्याप्ति मानावी लागेल. शिवाय, तसा अनुभवही येत नाहीं. जरी जीव अणु आहे तरी त्याच्या चैतन्य या गुणाची व्याप्ति सर्व शरीरामध्ये असल्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागांत किंवा सर्व शरीरभर सुखाचा किंवा दुःखाचा जो अनुभव येतो तो जीवाणुत्वाच्या विस्तृ नाहीं. ज्ञान हा जीवाचा गुण आहे; कारण ‘मी जाणणारा आहे’ असा नेहमीं अनुभव येतो. म्हणूनच पुढे सूत्रकारांनी ‘ज्ञोत एव’ (ब्र० स० २३।१८) असे म्हटले आहे. या सूत्रामध्ये ‘ज्ञ’ या शब्दाचा ‘जाणणारा’ असा अर्थ प्रसिद्धच आहे. ज्ञान हा आत्माचा गुण असून त्याला द्रव्यही म्हणतां येते. कारण ज्ञानाच्या संकोच व विकास या अवस्था नेहमीं दृष्टिस पडतात. ‘जो पदार्थ गुण असतो तो द्रव्यांपैकीं नसतोच’ असा कांहीं नियम नाहीं. कांहीं द्रव्यस्वरूप गुण आणि कांहीं केवळ गुण असे गुणांने दोन प्रकार आहेत. ज्ञान हा गुण पहिल्या प्रकारापैकीं आहे. सत्त्व, रज वगैरे गुण दुसऱ्या प्रकारापैकीं आहेत. जीव हाच कर्ता व भोक्ता आहे. जीवाचे ठिकाणीं जे कर्तृत्व आणि भोक्तृत्वाविषयीं आणि भोक्तृत्वाविषयीं जीवाला स्वतंत्रता मात्र नाहीं. त्या कांहीं जीव हा ईश्वराधीन आहे. त्या जीवाचे ‘मी’ असे ज्ञान प्रत्येक प्राण्याला होते. अहंकार हा झोपेमध्ये सुद्धां आहेच. कारण जागा ज्ञाल्यावर ‘मी निजलैं होतों’ असे झोपेच्या वेळच्या मीपणाचें अनुसंधान सर्वोना होते. मोक्षावस्थेमध्ये सुद्धां अहंकार कायम असतो.

२१. विशिष्टाद्वैतमर्तीं जगाचे स्वरूपः—जीवाशिवाय हे सर्व जग अचित् होय. तें खरे आहे; मायिक नव्हे. कांहीं लोक ‘हे जग मायिक आहे’ असे म्हणतात; तें बरोबर नाहीं. कारण, श्या मायेचे अस्तित्व प्रत्यक्ष वगैरे प्रमाणांपैकीं कोणत्याही प्रमाणानें सिद्ध करतां येत नाहीं. तसेच, ‘श्या मायेचा आश्रय कोण’ हेंही सांगतां येत नाहीं. ‘जीव हा मायेचा आश्रय आहे’ असे म्हणावे तर तसें म्हणतां येत नाहीं. कारण मायावादी लोक ‘जीवपणा हा मायेनेच कल्पिलेला आहे’ असे मानतात. तेव्हां ‘अगोदर माया सिद्ध होते की अगोदर जीवपणा प्राप्त होतो’ श्या गोष्टीचा कांहीच निश्चय करतां येत नाहीं. तसेच, ईश्वर हा देखील मायेचा आश्रय होऊं शकत नाहीं. कारण, ईश्वर हा ज्ञानस्वरूप आहे आणि माया ही तर अज्ञानस्वरूप आहे व तिचं

शानाच्या योगानें नाश होतो' असें मायावादी लोकांचेच मत आहे. शिवाय, ही माया ज्ञान-स्वरूप ब्रह्माशीं अत्यंत विरुद्ध असल्यामुळे हिच्या योगानें नहस्वरूपाचें कसें आज्ञादन होते तें सांगतां येत नाहीं. ही माया ज्या दोषामुळे उत्पन्न होते त्या दोषाचे मूलकारण अमुक आहे हें निरूपण करणे अतिशय कठीण आहे. एकंदरीत, हें जग खरें आहे असेच मानले पाहिजे. जर, घट पट वैगेरे सर्व वस्तु मिथ्या असतील तर त्यांचे ज्ञानच मुळी होणार नाहीं. कारण, 'खोल्या वस्तुपासून खन्या ज्ञानाची उत्पत्ति होते' हें संभवत नाही. स्वप्रांतले पदार्थसुद्धां खरेच आहेत. त्या पदार्थाना ईश्वर उत्पन्न करतो. ईश्वराच्या अंगीं विलक्षण शक्ति असल्या-मुळे एकठ्या स्वप्र पाहणाऱ्याच्याच दृष्टीस पडणारे आणि तेवढ्या वेळेपुरते पदार्थ त्याला उत्पन्न करतां येतात. शिंप असतांना हृष्णाचा भास होतो तेथें देखील शिंपमध्ये हृषे खरेच असतें. कारण, 'कोणतीही वस्तु आपल्यासारख्या दुसऱ्या वस्तूमध्ये अंशरूपानें असतेच' असा नियम आहे. सर्व भ्रमाला हा नियम लागू आहे. एकंदरीत हें जग खरें आहे असें सिद्ध होते.

२२. विशिष्टाद्वैतमतीं ईश्वराचे स्वरूपः—प्रपञ्चांतील सर्व वस्तु अज्ञानमूलक नसल्या-मुळे ज्ञान ज्ञालें तरी त्यांचा नाश होत नाहीं. जीवानें प्रपञ्चांतून सुटका कळून धेण्याकरितां परमेश्वराची उपासनाच केली पाहिजे. परमेश्वर हा चित् आणि अचित् ह्या सर्व वस्तूंचे नियमन करतो. तो निर्गुण नसून ज्ञान आनंद वैगेरे गुणांनी युक्त आहे. श्रुतीमध्ये (थे. ६।१९) 'परमात्मा निर्गुण आहे' असें जै म्हटले आहे त्याचा अर्थ 'परमात्मा हा त्याज्य गुणांनी रहित आहे' असा समजावा. कारण, छांदोग्य उपनिषदामध्ये (८।१।५) 'परमात्मा हा पापरहित आहे. त्याला जरा, मरण, शोक, क्षुधा, तृष्णा कांही नाहीं' अशा रीतीने परमात्म्याचे ठिकाणीं कांही गुणांचा निषेध करून पुढे सत्यकामत्व वैगेरे गुण स्पष्टच सांगितले आहेत "परमात्मा जर सगुण मानला तर 'ज्यापासून वाणी निवृत्त होते' (तै. २।१।१) हा श्रुतीशीं विरोध येतो; कारण परमात्मा ज्ञानी आहे व तसाच तो आनंदी आहे असे गुणांच्या द्वारानेच त्याचे सहज प्रतिपादन करतां येते" अशी मात्र शंका घेऊ नये; कारण जरी परमात्मा सगुण आहे, तरी त्याच्या गुणांमध्ये एक प्रकारचा विशेष आहे. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या गुणांच्या खन्या स्वरूपाचे कधीही प्रतिपादन करतां येणार नाहीं असा त्या श्रुतीचा अभिप्राय आहे. परमात्मा विश्व आहे. कारण त्याचे स्वरूप व्यापक आहे, त्याचा ज्ञानरूपी गुण व्यापक आहे आणि त्याचे शरीरही व्यापक आहे.

२३. विशिष्टाद्वैतमतीं मोक्षाचे स्वरूपः—मोक्षावस्थेमध्ये जीवाचे परमात्म्याशी ऐक्य होत नाहीं. कारण, ज्या वस्तु मूलपासून अत्यंत भिज आहेत त्यांचे ऐक्य कधीही होणार नाहीं. फक्त त्या अवस्थेमध्ये जीवांना परमात्म्याचे सादृश्य प्राप्त होतें. मुळकोपनिषदामध्ये (३।१।३) अत्यंत सादृश्याप्रद प्राप्त होतो' असें सांगितले आहे. तसेच, भगवद्गीतेमध्ये (१४।२) 'मात्या सादृश्याप्रत प्राप्त ज्ञालेले' असें स्पष्ट म्हटले आहे. आतां 'ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्वरूप होतो' असें जै श्रुतीमध्ये (मु. ३।२।९) म्हटले आहे त्याचा अभिप्राय 'ब्रह्मवेत्ता ब्रह्मतुल्य होतो' असाच समजावा. 'तें तं आहेस' (छा. ६।८।७) असें जै छांदोग्योपनिषदामध्ये म्हटले आहे तेथे 'तें' या शब्दाचा 'सर्वश ब्रह्म' असा अर्थ आहे. आणि 'तं' या शब्दाचा अर्थ 'जीव-रूपी शरीरानें युक्त ब्रह्म' असा अर्थ आहे. या दोन अर्थांमध्ये ऐक्य स्वाभाविकच आहे. तेव्हां या श्रुतीवरूप जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य सिद्ध होत नाहीं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये (२।४।१४, ४।४।१९) जो भेदाचा निषेध केला आहे त्याचा अभिप्राय 'ज्या वस्तूचे ब्रह्म'

कारण नाहीं आणि जिन्यामध्ये अंतर्यामिस्वरूपानें ब्रह्माचा संबंध नाहीं अशी ब्रह्माहून भिन्न वस्तु हा ब्रह्मांडामध्ये एकही नाहीं ' असा आहे. याप्रमाणे सर्व श्रुतींनी उपर्युक्ति होत असल्या-मुळे कांहीं विरोध येत नाहीं. एकंदरीत, जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद असून तो मोक्षावस्थेमध्येसुद्धां कायमन्च राहतो. मोक्ष हा परमात्म्याची उपासना केली असतां प्राप्त होतो. परमात्मा ज्या लोकीं असतो तेथे प्रवेश होणे, परमात्म्याजवळ जाणे, आणि परमात्म्यासारखे रूप प्राप्त होणे हा अवस्था मोक्षप्राप्तीच्या पूर्वीच्या आहेत. मोक्ष हा सायुज्यरूप एकप्रकारच्चाच आहे. त्यामध्ये तारतम्य नाहीं. सायुज्य म्हणजे परमात्म्यासारखे सुखोपभोगानें युक्त असणे. प्ररमात्म्यासारखे सुखोपभोग स्थूलशरीर कायम असतांना संभवत नाहीत. तेव्हां जरी आत्मज्ञान झाले तरी भरणाच्या पूर्वीं मोक्षप्राप्तीची आशा नसल्यामुळे जीवन्मुक्ति कोणालाही प्राप्त होत नाहीं. तात्पर्य, मरणानंतरच मोक्ष प्राप्त होतो. हाच परम पुरुषार्थ होय.

२४. रामानुजाचार्याचा काल व जीवनवृत्तान्तः—रामानुजाचार्याचा जन्म शालिवाहन शके १०४९ पूर्वगानाम संबंधसरामध्ये झाला. त्यांचे राहण्याचे ठिकाण भूतपुरी. हें गांव हल्ली ' प्रेमधुला ' या नांवानें त्रिचनापहळी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे असें म्हणतात. ह्यांच्या बापांचे नांव केशवपंडिल. आईचे नांव कांतिमती. यादवप्रकाश म्हणून जे एक ब्रह्मसूत्राचे व्याख्याकार होऊन गेले ते रामानुजाचार्यांचे भागुल होत. त्यांच्यापासूनच यांना विद्या प्राप्त झाली असावी. रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत मताला अनुसरून ब्रह्मसूत्रांचे भाष्य केले आहे. यालाच ' श्रीभाष्य ' म्हणतात. पूर्वी द्रविड देशामध्ये शठकोपाचार्यं म्हणून एक पंडित होऊन गेले. हें द्रविड जातीचे ब्राह्मण होते. शापामुळे यांना शूद्र जातीत जन्म प्राप्त झाला होता असें म्हणतात. त्यांच्यापासूनच विशिष्टाद्वैतमत प्रथम उत्पन्न झाले, कदाचित् तें मत पूर्वी उत्पन्न झाले असल्यास त्यांच्यापासून तें अधिक प्रचारांत आले असावे. त्यांनी द्रविड भाषेमध्ये वरेच ग्रंथ केले आहेत. त्या ग्रंथांना अनुसरून द्रविड जातीच्या बौद्धायन पंडितानें ब्रह्मसूत्रांची वृत्ति संस्कृत भाषेमध्ये केली ही वृत्ति हल्ली दृष्टीस पडत नाहीं. या वृत्तीला अनुसरून रामानुजाचार्यांनी श्रीभाष्य वगैरे ग्रंथ केले आहेत. रामानुजाचार्य हे शेषाचा अवतार होते असें सांप्रदायिक लोक म्हणतात.

२५. वल्लभाचार्याचे शुद्धाद्वैतः—वल्लभाचार्याच्या मताला शुद्धाद्वैत मत असें म्हणतात. शुद्ध म्हणजे मायाविरहित असें जे ब्रह्म आणि जीव यांचे अद्वैत म्हणजे ऐक्य असा शुद्धाद्वैत शब्दाचा अर्थ आहे. अथवा शुद्धांचे अद्वैत तें शुद्धाद्वैत असाही अर्थ होईल: शुद्ध म्हणजे मायाविरहित असे जे ब्रह्म आणि जीव त्यांचे अद्वैत म्हणजे ऐक्य. ज्याप्रमाणे ठिणग्या ह्या अभीच्या अंशभूत आहेत त्याप्रमाणे जीव हा ब्रह्माचा अंश आहे. ' जीव माझा अंश आहे ' असें भगवद्गीतेमध्ये अ. १५ श्लो. ७, स्पष्ट सांगितले आहे. जीव हा ब्रह्मस्वरूप आहे असें मात्र समजू नये. तसें मानिले तर जीवाला ब्रह्मविषयक अज्ञान करू शाळे तें सांगतां येणार नाही. ' आपल्याला आपलेच ज्ञान होत नाही ' हें म्हणें वेडेपणाचे आहे. किंवा शुद्ध म्हणजे मायेच्या संबंधानें रहित जे ब्रह्म आणि जग हे दोन पदार्थ त्यांचे ऐक्य असाही शुद्धाद्वैत शब्दाचा अर्थ होतो. जग हें ब्रह्माचे अधिभौतिक स्वरूप असल्यामुळे ' तें ब्रह्माहून भिन्न आहे ' असें म्हणतां येत नाहीं.

२६. वल्लभाचार्याचे प्रतीं जगाचे स्वरूपः—ह्या जगाचे समवायिकारण ब्रह्म आहे, आणि ब्रह्मशक्ति हें निमित्तकारण आहे तेव्हां ' हें जग मिथ्या आहे, फक्त आत्मरूपी अधिष्ठानावर त्याचा भास होतो ' असें समजू नये. सत्, चित् आणि आनंद हे तिन्ही अंश घट पट वगैरे

सर्व अचेतन वस्तुमध्येही आहेत; परंतु अचेतनमध्येही सत् म्हणजे अस्तित्व हा अंश प्रकाशित आहे; आणि वाकीचे अंश अप्रकाशित आहेत. जीवामध्येही सत् आणि चित् हे दोन्ही अंश प्रकाशित आहेत. कक्ष आनंदांश अप्रकाशित आहे. परमात्म्याचे ठिकाणी कोणताही अंश अप्रकाशित नाही. तामस बुद्धीचे लोक 'जग मिथ्या आहे' असे प्रतिपादन करून ब्रह्मवादामध्येही फार घोटाळा करतात; परंतु त्यांचे म्हणणे सूत्रकारांना पसंत नाही. सूत्रकारांनी (२।१।१४) 'कारण आणि कार्य यांमध्येही ऐक्य आहे' असे सांगून जगाचे सत्यत्वच स्थापिले आहे. पहा कीं मिथ्याभूत पदार्थांचे कर्धीही सत् पदार्थांशी ऐक्य संभवत नाही. आतां येथे अशी शंका येते कीं छांदोग्य उपनिषदामध्येही 'तेजाची उत्पत्ति ब्रह्मापासून होते असें सांगितले असून तैत्तिरीय उपनिषदामध्येही 'तेजाची उत्पत्ति वायूपासून होते' असें सांगितले आहे. आतां, जर जग हे खरे असेल तर त्याची उत्पत्ति कोणत्या तरी एकाच प्रकारानें झाली असली पाहिजे; परंतु ज्याअर्थी श्रुतीमध्येही एकाच पदार्थांची उत्पत्ति अनेक प्रकारांनी वर्णिली आहे त्याअर्थी 'हे जग मिथ्या आहे' असेंच मानावै लागते. कारण 'मिथ्याभूत पदार्थांचे मूलकारण एकच असते असा नियम नाही. उदाहरणार्थ, सापाचा भास हा दोरीवर, अथवा भूमि दुर्भग झाली असतां तेथें, किंवा पाण्याची धार जमिनीवरून वाहत असतां नाही होतो. परंतु ही शंका बरोबर नाही. कारण एका पदार्थांची उत्पत्ति अनेक प्रकारांनी करून दाखविली असतां तेथें तो पदार्थ खोटा ठरत नाही; तर तेथें 'कर्त्त्याच्या अंगीं कांहीं विलक्षण सामर्थ्य आहे' असे लोक मानतात. येथे जग उत्पन्न करणाऱ्या ब्रह्माच्या अंगीं तर अलौकिक सामर्थ्य आहे; त्याची आपल्याला कल्पना सुद्धां होणार नाही. जरी अणुत्व, महत्व वगैरे धर्म आपणाला परस्परविरुद्ध दिसतात तरी अलौकिक सामर्थ्याच्या योगानें ब्रह्माला यथेच्छ रीतीनें पाहिजे त्या वेळीं पाहिजे त्या धर्मांचा स्वीकार करतां येतो. म्हणूनच श्रुतीमध्येही एका ब्रह्माच्याच संबंधानें परस्परविरुद्ध अशा अनेक गोष्टी अनेक ठिकाणी ज्या सांगितल्या आहेत त्या विरुद्ध होत नाहीत. उदाहरणार्थ, ब्रह्म हे अणूपेक्षां अणु, महतांपेक्षां महत्, धर्मरहित, सधर्मक, निराकार, साकार, निर्गुण, सगुण, असे वर्णिले आहे. एक आहे, अनेक मूर्ती धारण करणारे आहे, कियारहित आहे, जग उत्पन्न करणारे आहे, जगाचा संहार करणारे आहे, निर्दय नाही, उपनिषद्यातिपाद्य आहे, तेथें वाणीची गति नाही, त्यांचे ध्यान करावै, तेथें मनाची गति होत नाही इत्यादि विरुद्ध वर्णने ब्रह्माचे ठिकाणी वास्तविक विरुद्ध नाहीत.

२७. वल्लभाचार्यांचे मर्तीं ब्रह्माचे स्वरूपः—ब्रह्म सधर्मक आहे म्हणूनच त्या ब्रह्माचे ठिकाणी 'पुरुषार्थदातृत्व' म्हणजे 'मोक्ष देणे' हा धर्म संभवतो. जर हा धर्म ब्रह्माचे ठिकाणी नसेल तर हे सर्व शास्त्र निष्फल होईल. आतां 'ब्रह्माचे ठिकाणी असुक धर्म आहेत' अशी त्या धर्मांची इयत्ता मात्र सांगतां येत नाही. सत्य, शौच, दया वैरो अनेक गुण तेथें आहेत. परब्रह्म हे ब्रह्माचे आधिदैविक स्वरूप आहे. तें भक्तीशिवाय प्राप्त होत नाही. भक्तीचे दोन प्रकार आहेत. नारद वैरो भक्त त्याच्या पायाची आणि गोपी त्याच्या मुखाची भक्ति करतात. ही दुसऱ्या प्रकारांची भक्ति अत्यंत दुर्लभ आहे. भक्तीशिवाय नुसत्या अद्वैतज्ञानानें ब्रह्माचे आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. उदाहरणार्थ—शिशुपाल हा श्रीपुरुषोत्तमाच्या चरणामध्येही प्रविष्ट झाला आहे. अक्षर ब्रह्म हे ब्रह्माचे आध्यात्मिक स्वरूप होय. हे स्वरूप ब्रह्माचे चरणस्थानी आहे. त्यामध्ये मुख्य आनंदांश किंचित् कमी आहे. शानी मनुष्याला जरी हे स्वरूप प्राप्त झाले तरी 'हे श्रीपुरुषोत्तमाचे अधिष्ठान आहे' असे शान भक्तीशिवाय होत नाही. मर्यादामार्गांतील लोक साधनांच्या द्वारे मुक्त होतात; परंतु पुष्टिमार्गांतील लोक हे साधनांच्याचूनच.

श्रीपुरुषोत्तमाच्या अनुग्रहानें मुक्त होतात. मोक्षावस्थेमध्येसुद्दां जीव आणि ब्रह्म यांचें सुविश्वा ऐक्य होत नाही. फक्त दुःखाची कायमची निवृत्ति होते, आणि आनंदांश प्रकट होतो. त्यावेळी त्याला विभुत्वाही प्राप्त होते. जीव हा मूलचा अणु आहे. त्याचा चैतन्य हा गुण सर्व शरीरमर पसरला आहे. जीव हा परमात्म्याचा अंश असून कर्ता, मोक्षा व शाता आहे असें सूत्रकारांचे मत आहे. (अ. २ पा. ३ सू. १८-३३ पहा).

२८. वल्लभाचार्यांचे मर्तीं मोक्षाचें स्वरूप:—जीवानें श्रीकृष्ण परमात्म्याची सेवा केली असतां मोक्ष प्राप्त होतो. सेवा ही दोन प्रकारची आहे. एक साधनरूप सेवा आणि दुसरी फलरूप सेवा, शरीर वैगैरेच्या द्वारानें केली जाणारी सेवा ही साधनरूप होय. मनानें केवल श्रीकृष्ण परमात्म्याचें अनुचितन करणे ही फलरूप सेवा होय. या दोन प्रकारच्या सेवेच्या योगानें मोक्ष प्राप्त होतो. मोक्षावस्थेमध्यें सुद्दां इन्द्रियें कायमच असतात, कारण इंद्रियें नित्य आहेत. त्यांची उत्पत्तिही होत नाही आणि त्यांचा नाशही होत नाही. प्रलयाचे वेळी सुद्दां तीं अस्तित्वांत असतात. फक्त त्या वेळी त्यांचें स्वरूप अप्रकाशित असते. सुष्ठीच्या वेळी ते प्रकाशित होते. त्या इंद्रियांच्या द्वारानें मोक्षावस्थेमध्यें जीवाला विशेष प्रकारचा आनंद प्राप्त होते.

२९. वल्लभाचार्याचा काल व जीवनवृत्तान्तः:—वल्लभाचार्याचा जन्म शालिवाहन शके १४०१ विकारी संवत्सरामध्ये वैशाख कृष्ण एकादशीच्या दिवशीं गुरुवारीं शाळा. त्यावेळी धनिष्ठा नक्षत्र होते, शुभयोग होता व ब्रवकरण होते. आंग्र देशांतील कांकरव गांव हे राहण्याचे ठिकाण. (कृष्ण आणि गोदावरी या दोन नद्यांच्या मधील प्रदेशाला आंग्रदेश म्हणत असत.) वल्लभाचार्याच्या बापाचे नांव लक्ष्मणभट्ट, आईचे नांव एलमागार, व गुरुचे नांव नारायणभट्ट असें होते. वल्लभाचार्य हे कृष्णयजुर्वेदी आपस्तंब शास्त्री होते. लक्ष्मणभट्ट आपल्या पत्नीसह कार्णी-यात्रेस गेले होते तेव्हां प्रवासांतच वल्लभाचार्याचा जन्म झाला. कोणी यांस श्रीकृष्णाचा अवतार व कोणी अग्रीचा अवतार असें मानतात. यांनी आपल्या मताप्रमाणे ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिले त्याला 'अणुभाष्य' म्हणतात. त्या अणु-भाष्यामध्ये 'हे पंडित लोकहो, हा भाष्यरूपी भास्कर उदयाला आला आहे; आतां तुम्ही व्यर्थ भलत्या मार्गानें धावू नका' असें सांगितले आहे. त्यावरूप वल्लभाचार्यांनी आपल्या भाष्यावर सूर्यांचे रूपक केले आहे असें दिसते. त्यांनी आणखीही बरेत्र ग्रंथ लिहिले आहेत.

३०. पूर्णप्रक्षाचार्यांचे द्वैतमतः:—पूर्णप्रक्षाचार्यांचे द्वैतमत आहे. द्वैत म्हणजे भेद होय. स्वतंत्र आणि अस्वतंत्र अशी दोन प्रकारची तत्त्वे आहेत. सर्व सद्गुणांचा आश्रय आणि दोषदृष्ट असा भगवान् विष्णु हे स्वतंत्र तत्त्व होय. यालाच ब्रह्म असें म्हणतात. त्याशिवाय दुसऱ्या कोणालाही स्वतंत्रता नाही. जीव आणि ब्रह्म हे परस्पराहून अगदीं मिळ आहेत. सत्, चित्, आणि आनंद हे परमात्म्यांचे शरीर होय. परमात्मा त्या सर्व जगाचे मूलकारण. तो सर्व चक्षुंमध्ये अंतर्यामिस्वरूपानें राहतो. तो सुखाचा उपभोग घेतो. त्याला दुर्ख विलकूल नाही. 'परमात्मा हा शुभ फलांचा उपभोग घेतो, अशुभ फलांचा उपभोग घेत नाही' असें पाद्यामध्ये सांगितले आहे. मुंडकोपनिषदामध्ये (३।१।१) 'परमात्मा उपभोग घेत नाही' असें जे म्हटले आहे त्याचा अभिप्राय 'परमात्मा हा दुःखाचा उपभोग घेत नाही' असाच समजावा; 'परमात्म्याला दोन्ही प्रकारचे उपभोग नाहीत' असा त्याचा अभिप्राय नाही. परमात्मा सर्व जग उत्पन्न करतो. ज्याप्रमाणे परमात्म्याहून जीव निराळे आहेत त्याप्रभाणे जग हे देखील निराळेच आहे. त्या मतामध्ये (१) जीव आणि ईश्वर यांमधील भेद, (२) जड आणि ईश्वर यांमधील भेद, (३) जीव आणि जड यांमधील भेद (४) जीवांमधील परस्परभेद आणि

(५) जड वस्तुमधील परस्परभेद असे एकंदर पांच भेद मानिले आहेत. जीव आणि परमात्मा यांमधील भेद मोक्षावस्थेमध्ये सुद्धां कायमच राहतो. भगवद्गीतेमध्ये (१४१) ' भक्ताना ज्ञान प्राप्त ज्ञालें म्हणजे तें माझ्यासारखे होतात ' असे सांगितले आहे, त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते. युक्तीवरूनही हेच सिद्ध होतें. एका पाण्यामध्ये दुसरें पाणी आणून ओतलें तरी त्या दोन पाण्यांचे ऐक्य वास्तविक रीतीनें कधीही होत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला त्या दोन्ही पाण्यांचे ऐक्य ज्ञालेसे वाटते त्याप्रमाणे मोक्षावस्थेमध्येही जीव आणि ईश्वर यांचे ऐक्य ज्ञालेसे वाटते. हे भासणारे ऐक्य घेऊनच श्रुतीमध्ये कांही ठिकाणी तसा व्यवहार केला आहे. त्यावरून ' जीव आणि ईश्वर यांचे खरेच ऐक्य आहे ' असे मात्र समजू नये. श्रुतीमध्ये एका ठिकाणी ' द्वैताचा नाश हा कल्याणकारक आहे ' असे असे जें म्हटलें आहे त्या ठिकाणी ' द्वैत ' या शब्दाचा ' मिथ्याज्ञान ' असा अर्थ समजावा. तेव्हां त्यावरूनही जीव आणि ईश्वर यांचे ऐक्य सिद्ध होत नाही.

३१. पूर्णप्रज्ञाचार्यांचे मर्तीं मोक्षाचे स्वरूप:—मोक्षावस्थेमध्ये जीवाला दुःख मुळींच होत नाही. जिया वगैरेच्या बरोबर कीडा मोक्षावस्थेमध्येही करतां येते. ईश्वराप्रमाणे जीवाला देखील मोक्षावस्थेमध्ये अनेक प्रकारचीं सुखं प्राप्त होतात. फक्त लक्ष्मी आणि श्रीवत्स हीं दोन मात्र जीवाला प्राप्त होत नाहीत; व जीवाला जग उत्पन्न करण्याची शक्ति येत नाही. त्याला ईश्वराच्या अधीनच वागाचे लागते. स्वातंत्र्य मिळत नाही. मोक्षावस्थेमध्ये तारतम्य आहे. सर्व मुक्तांची सारखी अवस्था नाही. कारण, उपासना अनेक प्रकारच्या असल्यामुळे त्यांपासून होणारे मोक्षप्राप्तीचे साधन जें आत्मदर्शन तें सर्वांना सारखे होत नाही. मोक्षावस्थेमध्ये आरंभी कर्माचा क्षय होतो. नंतर त्या जीवाचे देहापासून उल्कमण होते. जीवाचे अणु परिमाण असल्यामुळे ' त्याची उल्कांति होते ' असे मानण्यास कांही हरकत नाही. जर जीवाचे विभु परिमाण असते तर मात्र ' त्याची उल्कांति होते ' असे म्हणतां आले नसते. पुढे तो जीव विशिष्ट मार्गानें गमन करतो व नंतर त्याला परमात्म्याप्रमाणे सुखोपभोग प्राप्त होतात. मोक्षाचे मुख्य साधन ज्ञान होय. ' ज्ञान आणि कर्म या दोहोपासून मोक्ष प्राप्त होतो ' असा ' समुच्चयवाद ' बरोबर नाही. कारण ज्ञानी मनुष्यांनें कर्म केलेच पाहिजे असा दियम नाही. आतां कर्म हें त्या ज्ञानाचे अंग आहे, म्हणजे एखाद्या जीवानें जर चांगले कर्म केले असेल तर त्या कर्माला अनुसरून ज्ञानाच्या फलामध्ये कांही विशेष उत्पन्न होतो. (अ. ३ पा. ४ सू. ३३ पहा.)

३२. पूर्णप्रज्ञाचार्यांचे मर्तीं जीवाचे स्वरूप:—जीव हा ज्ञाता आहे. कारण ज्ञान हा त्याचा गुण आहे; परंतु तें ज्ञान क्षणिक आहे. विज्ञानवादी बौद्ध लोकांचे खंडन करताना सूत्रकारांनी (अ. २ पा. २ सू. ३१) ज्ञानाचे क्षणिकत्व सांगितले आहे. ज्ञान, आनंद वैयरे जीवाचे गुण मोक्षावस्थेच्या पूर्वीं अभिव्यक्त नसतात. ते मोक्षावस्थेमध्ये व्यक्त होतात. मोक्ष प्राप्त होण्याकरितां जीवानें परमात्म्याची सेवा केली पाहिजे. परमात्मा हा सेव्य आहे, आणि जीव हा त्याचा सेवक आहे. ती सेवा अंकन, नामकरण, आणि भजन अशी तीन प्रकारची आहे. अंकन म्हणजे तस मुद्रा धारण करणे. त्या धारण केल्या म्हणजे त्यांकडे लक्ष जाते; आणि नेहमीं परमात्म्याच्या रूपांचे स्मरण होते. नामकरण म्हणजे आपल्या पुत्रांची केशव, नारायण वगैरे नांचे ठेवून त्या नांवांनी नेहमीं व्यवहार करणे, त्यावरून परमात्म्याच्या नांवांचे स्मरण होते. कायिक, वाचिक आणि मानसिक असे भजनाचे तीन प्रकार आहेत, दान करणे,

रक्षण करणे वैरे कायिक भजन होय. सत्य व हितकारक भाषण करणे वैरे वाचिक भजन होय. दंया धारण करणे, अद्वा बाळगणे हें मानसिक भजन होय. याप्रमाणे अनेक प्रकारांनी वैकुंठाधीश्वर विष्णूची सेवा केली म्हणजे तो प्रसन्न होतो, आणि त्याच्या प्रसादाने जीव मुक्त होतो. विष्णून्या प्रसादाशिवाय दुसरे कोणतेही मोक्षप्राप्तीचे साधन नाही.

३३. पूर्णप्रश्नाचार्यांचे मर्तीं जगाचे स्वरूपः—कांहीं लोक असे म्हणतात की ‘ब्रह्म मात्र सत्य आहे, त्याशिवाय बाकीचे हें सर्व जग मिथ्या आहे’ असे ज्ञान ज्ञालें म्हणजे मोक्ष प्राप्त होतो; परंतु तें म्हणणे बरोबर नाहीं. त्यांना असे विचारावें कीं हें जें जगाचे मिथ्यात्व तें सत्य आहे किंवा मिथ्या आहे. ‘सत्य आहे’ असे मानिले तर ब्रह्माशिवाय दुसन्या वस्तुला सत्यात्व येत असत्यामुळे त्यांनी मानिलेल्या अद्वैत-सिद्धांताचा भंग होईल. आतां हा दोष येऊन नये म्हणून ‘मिथ्या आहे’ असे मानिले तर अर्थातच जगाला सत्यात्व येईल. कारण, ‘जग मिथ्या आहे’ ही गोष्ट जर खोटी मानली तर जगाचे सत्यात्वच सिद्ध होते. या जगाची उत्पाति परमाणूपासन होते. परमाणू हे नेत्र आहेत. प्रलय ज्ञाला असतांही परमाणू कायमच असतात. तसेच इंद्रिये देखील त्या वेळीं सूक्ष्म रूपाने असतात. एकंदरीत ‘जग हें मिथ्या आहे’ असे ज्ञान ज्ञालें म्हणजे मोक्ष प्राप्त होतो हें म्हणणे बरोबर नाहीं. तसेच ‘जीवात्मा आणि परमात्मा यांमधील ऐक्याचे ज्ञान ज्ञालें असतां मोक्ष प्राप्त होतो’ हें म्हणणेही बरोबर नाहीं. कारण जीव हा सेवक आणि परमात्मा हा सेव्य असत्यामुळे त्यांचे ऐक्य संभवत नाहीं. छांदोग्योपनिषदामध्ये मोक्षाची इच्छा करणाऱ्या श्वेतकेतूला उपदेश करतांना त्याच्या बापाने ‘तं परमात्मस्वरूप नाहीस’ (‘स आत्मा अतत् त्वम् असि’ छा. ६।८।७) असेच स्पष्ट सांगितले आहे. तत्पर्य, श्रीविष्णूच्या ज्ञानाशिवाय मोक्षप्राप्तीचे दुसरे साधन नाहीं. सर्व गुणांनी पूर्ण अशा विष्णूच्या ज्ञानाने जीवाची सांसारिक दुःखे नाहींशीं होतात, आणि तो जीव श्रीविष्णूच्या सन्निध आनंदाने वास करितो.

३४. पूर्णप्रश्नाचार्यांचा काल व जीवनवृत्तान्तः—पूर्णप्रश्नाचार्यांचा जन्म शालिवाहन शके ११०० विलंबी नामक संवत्सरामध्ये ज्ञाला. कर्णाटक देशामध्ये उडुपी गांवांत त्यांनी आपल्या मताची स्थापना केली. हें गांव मंगळूर जिल्हांत आहे असे म्हणतात. पूर्णप्रश्नाचार्यांच्या बापाचे नांव मध्यगेह, आईचे नांव वेदवेदी, अन्युत्प्रेक्ष्याचार्य हे त्यांचे गुरु होत. पूर्णप्रश्नाचार्यांनीही आपल्या मताप्रमाणे ब्रह्मसूत्रांवर भाष्य केले आहे. पूर्णप्रश्नाचार्य हे वायूचा अवतार होते असे सांगदायिक लोकांचे म्हणणे आहे.

३५. शंकराचार्यांचा जीवनवृत्तान्तः—शंकराचार्य हे साक्षात् शंकराचा अवतार होते अशी लोकांची थद्वा व समजूत आहे. या श्रद्धेला व समजूतीला आधार म्हणजे आचार्यांनी थोडक्या अवधीत केलेले महान् ग्रंथ व कृत्ये होत. (शंकरविजय वैरे ग्रंथ आणि वे. श्रीकृष्णशास्त्री आठल्ये यांनी लिहिलेले शंकराचार्यांचे चरित्र पहा.) केरल देशांत कालटी गांवांत विद्याधिराज नामक पंडिताचा पुत्र शिवभट्ट यांने पुत्राकरितां वेळे दिवस शंकराची आराधना केल्यानंतर शंकराच्या प्रसादाने त्यास पुत्र ज्ञाला. तोच शंकराचार्य या नांवाने पुढे प्रसिद्धीस आला. शंकराचार्यांना आपल्या वयाच्या दुसन्यां वर्षी माषेचे व लिपीचे शाने होऊन तिसन्या वर्षी काळ्य वैरेंची व्युत्पत्ति ज्ञाली व त्यांचे चूडाकर्मही त्याच वर्षी त्याच्या बिलिलांनी केले. त्याच्या चौथ्या वर्षी शिवभट्ट कैलासवासी ज्ञाले. पांचव्या वर्षी उपनयन ज्ञाल्यावर पुढील दोन वर्षीमध्ये त्यांनी वेद ज्ञाल वैरे सर्व विद्यामध्ये प्रावीण्य संपादन केले. त्याच वेळेस एके दिवशी एका ब्राह्मण खीचे धरी

ते भिक्षकरतां गेले असतां त्यांना त्या ब्राह्मणर्णीने दारिद्र्यामुळे एक आमलकीफल (आंवळा) दिले. तें पाहून त्यांना दया उत्पन्न झाली व त्यांनी त्या ब्राह्मणर्णीचे सर्व घर सोन्याच्या आवव्यांनी भहन काढिले. त्यांच्या वृद्ध मातेला अशक्कपणामुळे स्नानाकरितां नदीपर्यंत जावेनासें झाले; तें पाहून त्यांनी नदीच आपल्या घराजवळ आणिली. केरल देशाच्या राजाला पुत्रसंतान नव्हते, तेंही त्यांच्या प्रसादानें त्या राजास मिळाले. इतक्या अवधीत वयाची सात वर्षे पुरीं झालीं. आठव्या वर्षीं त्यांच्या मनांत संन्यासदीक्षा घ्यावी असें आले; परंतु त्या कामी त्यांना आईची संमति मिळेना. एके दिवशीं नदीमध्ये स्नान करतांना एका मगरानें त्यांचा पाय घट धरिला तो सुटेना. आई ' बाहेर ये ' म्हणत असतां ' मला हा मगर सोडीत नाही, जर आपणाकडून संन्यासाश्रम घेण्याची परवानगी मिळेल तर हा सोडील ' असें त्यांती सांगितले. तें ऐकून नाइलाजास्तव तिने संन्यासाश्रमाची परवानगी दिली, व त्यांनी नर्मदेल्या कांठीं गोविंदपूज्यपाद यांचेकडून संन्यासदीक्षा घेतली. पुढे संन्यासाश्रमाला अनुसून अनेक ठिकाणी संचार करतांना त्यांचेजवळ पुष्कळ शिष्य जमले, त्यांपैकीं सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य, हस्तामलकाचार्य व त्रोटकाचार्य हे चार शिष्य प्रसिद्ध होऊन गेले.

३६. श्रीशंकराचार्यांचे शिष्य:— महामीमांसक कर्ममार्गी मंडनमिश्र यांनी शंकराचार्यांबोबर वाद केला. त्या वेळेस मंडनमिश्रांची पली, सरस्वतीचा प्रलेख अवतार, ही त्या वादामध्ये मध्यस्थ होती. तिच्या साक्षित्वानें मंडनमिश्रांचा पराजय झात्यानंतर मंडनमिश्र हे शंकराचार्यांचे शिष्य झाले. मंडनमिश्र हा ब्रह्मदेवाचा अंशावतार होय. हेच सुरेश्वराचार्य होत. चोल देशामध्ये कावेरीच्या कांठीं राहणाऱ्या एका ब्राह्मणाचा सनंदन नांवाचा पुत्र शंकराचार्यांचा पहिला शिष्य झाला. हा आचार्यांचा निःसीम भक्त होता. एके दिवशीं त्याची निष्ठा पाहण्याकरितां शंकराचार्यांनी त्याला गंगेच्या पलीकडे बोलावले. गंगेचे पाणी फार खोल असल्यामुळे पलीकडे जाणे बहुतेक अशक्य होते. परंतु तिकडे लक्ष न देतां पाण्यामध्ये उगवलेल्या पद्मावर पाय ठेवून तो जाण्यास निघाला. तेव्हापासून त्याचें पद्मपादाचार्य नांव पडले. पद्मपादाचार्य हा विष्णूचा अवतार होय. एका ब्राह्मणाची रुग्नी आपल्या प्रभाकर नांवाच्या मुलाला घेऊन स्नानाकरितां गेली व तेथें तपश्चीं करीत बसलेल्या एका योग्याजवळ आपल्या मुलाला ठेवून ' भी स्नान करून येईपर्यंत या मुलांचे संरक्षण करा ' असें त्या योग्याला सांगून नदीमध्ये स्नान करून लागली. योगी समाधिस्थ असल्यामुळे तें मूळ खेळत खेळत तेथून निघालें तें पाण्यामध्ये पद्म भेले, तें तिच्या दृष्टीस पडले. तवक्षणीं ती त्या मुलाला घेऊन आकोश करीत त्या योग्याजवळ आली तिला पाहून त्या योग्याला दया आली, व योडासा विचार करून ' हे मूळ मृत झाले नाही, कांहीं वेळानें सावध होईल ' असें सांगून तिला धीर देऊन तो योगी कांहीं दूर गेला, आणि तेथें आपला देह ठेवून त्या बालकाच्या कुडींत शिरला. मुलगा जिवंत झाला असें पाहून त्याला घेऊन ती आनंदानें घरीं गेली. हाच मुलगा मोठा झात्यावर शंकराचार्यांना शरण गेला. ' हा जन्मांतराचा सिद्ध योगी आहे ' असें जाणून शंकराचार्यांनी त्या शिष्याला दहा श्लोकांनी आत्मतत्त्वाचा उपदेश केला. त्याच्या योगानें हातामध्ये असलेल्या आमलक-फलासारखें पूर्णपूर्णे आत्मतत्वाचें शान त्यास झाले, म्हणून त्याचें हस्तामलक हें नांव पडले. हस्तामलक हा वायुचा अंशावतार होय. एके दिवशीं गिरि नांवाचा शिष्य गुरुचीं वळें धुण्याकरितां नदीवर गेला. तो अप्रबुद्ध होता. म्हणून त्याची वाट न पाहूतां पद्मपाद वैरे शिष्यांनी अध्ययन चालूं केले तें पाहून शंकराचार्यांना वाईट वाटले, व लागलींच त्यांनी तेथूनच

नदीमध्ये असलेल्या त्या शिष्याला मनानेंच उपदेश केला. तत्क्षणीच तो ज्ञानसंपन्न होऊन आश्रमामध्ये आला; आणि त्याने त्रोटक वृत्तानें आपल्या गुरुंची स्तुति केली. तेव्हांपासून त्याला त्रोटकाचार्य असें लोक म्हणू लागले. त्रोटकाचार्य हाही वायूचाच अंशावतार होय. याशिवाय उदंक, आनंदगिरि, सनंद, चित्सुख वगैरे आचार्यांचे अनेक शिष्य होते. उदंक हा नंदीचा, आनंदगिरि बृहस्पतीचा, सनंद सूर्याचा आणि चित्सुख हा वसणाचा अंशावतार होय.

३७. श्रीशंकराचार्यांच्या वेळची समाजस्थिती:—शंकराचार्यांच्या वेळीं ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे लोक हे आपआपल्या वर्णप्रमाणे आणि आपआपल्या आश्रमप्रमाणे प्रायशः वर्तन करीत असावे असें दिसते. खुद शंकराचार्यंच संन्यासदीक्षा घेतल्यावरोवर देशांतरीं संचार करण्याकरतां निघाले. यावरून वरील गोष्टीची कल्पना होते. हल्डींच्या लोकस्थितीपेक्षां त्या वेळच्या लोकस्थितीमध्ये फार अंतर असेल असें वाटत नाहीं. देवतांच्या प्रतिमा करून त्या प्रतिमांवर आणि शाळिग्राम वगैरेवर देवतांची भावना करून पूजा करण्याची पद्धत हल्डींप्रमाणे त्या वेळींही वरीच चालू असावी. (अ. १ पा. २ सू. ७ पहा.) त्या वेळीं सार्वभौम राजा क्षत्रिय नव्हता असें त्यांच्या लेखावरून समजते. (अ. १ पा. ३ सू. ३३ पहा.)

३८. श्रीशंकराचार्यांचे कार्य:—एखाद्या गोष्टीसंबंधानें वाद उपस्थित झाला असतां वादी व प्रतिवादी या उभयतांनी आपआपल्या पक्षाचा आग्रह सोडून प्रमाणाला अनुसरून व सर्वांच्या संमतीने त्या गोष्टीसंबंधानें एक निश्चय करण्याची पद्धत त्या वेळीं असावी. नाहींतर शंकराचार्यांच्या विरुद्ध मतांचा प्रचार इतका कमी झाला नसता, व या प्रदेशामध्ये शंकराचार्यांचे मत सर्वत्र चालू झाले नसते. आतां कांहीं लोक त्या वेळींही अत्याग्रही होते; त्यांच्या खंडनाकरितां शंकराचार्यांनासुदून जल्पाचा आश्रय करावा लागला. ‘दुसऱ्याला जिंकण्याच्या इच्छेने वादविवाद करणे’ याला ‘जुल्प’ म्हणतात. (गो. सू. अ. १ पा. २ सू. ४३ पहा.) कांहीं प्रसंगामध्ये तर स्वतःच्या अलौकिक सामर्थ्यानें विलक्षण चमत्कार दाखवून व आपल्यावर लोकांची श्रद्धा उत्पन्न करून ‘हेच मत खरे असावे’ असें लोकांच्या प्रत्ययास त्यांनी आणून दिले. याप्रमाणे शंकराचार्यांनी अनेक ठिकाणी संचार करून सर्वत्र धर्मांची स्थापना केली; आणि लोकांच्या वर्तनाला चांगले वळण लावले. पुढेही लोकांना चांगला मार्ग कोणतां तें समजावें या हेतूने त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्या सर्व ग्रंथांमध्ये शारीरभाष्याला पढिले स्थान देणे भाग आहे. शारीरभाष्यांतील भाषासरणि व विषयांचे गांभीर्य यांकडे लक्ष दिले असतां या ग्रंथांचे महत्व वाचकांचे ध्यानांत येईल; या ग्रंथाचा मराठी वाचकांना उपयोग व्हावा या हेतूने श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्याचे मराठी भाषांतर करण्याविषयी आज्ञा केली, व त्या आज्ञेला अनुसरून हें भाषांतर तयार केले आहे हें मार्ग प्रसंगानुसार सांगितलेंच आहे.

३९. भाषांतरांसंबंधी निवेदन:—पुष्कळांना संस्कृत भाषेचे साधारण ज्ञान असते; परंतु वेदांतशास्त्राची विशेष माहिती नसल्यामुळे शारीरभाष्याचा अर्थ समजत नाहीं; अशांनीं प्रथमतः हे भाषांतर वाचावे झणजे मूळ शारीरभाष्य समजण्यास कठीण पडणार नाहीं. या भाषांतरामध्ये ज्या चुका झाल्या असतील त्या वाचकांनी आमच्या नजरेस आणल्यास आम्ही त्यांचे फार आभारी होऊं व इतर सूचनांचाही स्वीकार करू. वाचक लोक गुणांचे ग्रहण करतीलच अशी आशा आहे.

पुर्णे भाष शुद्ध १ शुक्रवार शके १८३०. }
कीलकनाम संवत्सरे ता. २३-१-१९०९. }

वासुदेवशास्त्री अभ्यंकर.

श्रीशांकरब्रह्मसूत्रभाष्याच्या मराठी भाषांतराची

विषयानुक्रमणिका

विषय	पृष्ठसंख्या	विषय	पृष्ठसंख्या
अध्याय १ पाद १	१-१३२	आत्म्याचा देहाभिमान गौण	
प्रस्तावनेचा सारांश	१-३	नव्हे मिथ्या आहे	५६-५८
प्रस्तावना	३-१२	ब्रह्म हें विधीला अंगभूत नाही	५८-५९
अध्यासाचें लक्षण	५-६	ईक्षत्याधिकरणाचा सारांश	६०-६२
ब्रह्मावरील अध्यासावर शंका	६-७	प्रधान जगाचें कारण आहे	
वरील शंकेचे समाधान	७-८	असा पूर्वपक्ष	६३-६४
अध्यासाविषयी प्रमाण	८	प्रधान जगाचें कारण नाही	६४-६६
शास्त्राचा उद्देश	१२	सेश्वर सांख्यमताचें खंडन	६६-६९
जिज्ञासाधिकरणाचा सारांश	१२-१३	प्रधानाला ईक्षण संभवते अशी	
‘आतां (अथ)’ शब्दाचा अर्थ	१३-१६	शङ्का	६९-७०
साधनचतुष्टय	१६	वरील शंकेचे समाधान	७०
‘ब्रह्मजिज्ञासा’ शब्दाचा अर्थ	१७-१८	प्रधानाला ‘आत्मा’ हा शब्द	
ब्रह्मजिज्ञासेची आवश्यकता	१९-२०	लावतां येतो अशी शंका	७१
आत्म्याविषयी अनेक मते	२१	वरील शंकेचे समाधान	७२-७४
जन्माद्याधिकरणाचा सारांश	२१-२२	सत् शब्दानें प्रधान घेतां येत	
स्वभाववादाचें खंडन	२४-२५	नाहीं याचीं अन्य कारणे	७४-७८
श्रुति, लिङ्ग वगैरे प्रमाणांचा विचार	२५-२८	आनंदमयाधिकरणाचा सारांश	७८-८१
शास्त्र्योनित्वाधिकरणाचा सारांश	२८	सोपाधिक आणि निरुपाधिक	
सूत्राचा दुसरा अर्थ	२९-३०	असे ब्रह्माचे दोन प्रकार	८२-८४
समन्वयाधिकरणाचा सारांश	३०-३३	तैत्तिरीय-श्रुतीमधील (२।५)	
ब्रह्माविषयी शास्त्र प्रमाण आहे यावर आक्षेप	३३-३५	‘आनन्दमय’ शब्दाचा	
वृत्तिकारादिकांचा आक्षेप	३७-४०	‘परमात्मा’ हाच अर्थ आहे	
वरील आक्षेपाचे समाधान	४०-४७	‘आनन्दमय’ या शब्दांतील	८४-९१
मोक्ष हा उत्पाद्य वगैरे नाही	४७-४९	‘मय’ या प्रत्ययाचा विकार	
ज्ञान हें क्रियास्वरूप नव्हे	४९-५१	अर्थ आहे	९१-९५
ब्रह्मज्ञान ज्ञात्यानंतर कांहीं कर्तव्य उरत नाही	५१	आनंदमयाधिकरणांतील सूत्रांची	
मीमांसकांचे खंडन	५१-५६	दुसरी व्याख्या	९५-९६
		अन्तरधिकरणाचा सारांश	९७
		सूर्यमंडल वगैरेच्या आंतील	
		पुरुष परमात्माच आहे	९७-१०१
		आकाशांगाधिकरणाचा सारांश	१०१-१०२

विषय	पृष्ठसंख्या	विषय	पृष्ठसंख्या
छांदोग्य श्रुतीमध्ये 'आकाश'		अन्तराधिकरणाचा सारांश	१५८-१६१
हा शब्द ब्रह्मवाचक आहे	१०२-१०७	छांदोग्य श्रुतीमध्ये (४।१५)	
प्राणाधिकरणाचा सारांश	१०७	वर्णिलेला डोळ्यांतील पुरुष	
छांदोग्य (१।१।१४) श्रुतीमध्ये		परमात्माच होय	१६१-१६८
प्राण शब्द ब्रह्मवाचक आहे	१०८-११०	अंतर्याम्यधिकरणाचा सारांश	१६८-१७०
वृत्तिकारांनी उदाहरणार्थ वेत-		बृहदारण्यक श्रुतीमध्ये (३।७)	
लेली श्रुति बरोबर नाही	११०-१११	वर्णिलेला सर्वांचा अंतर्यामी	
ज्योतिरधिकरणाचा सारांश	१११-११२	परमात्माच होय	१७०-१७२
छांदोग्य (३।१।३।७) श्रुतीमध्ये		प्रधान अंतर्यामी नव्हे	१७२-१७३
ज्योतिः शब्द ब्रह्मवाचक		जीवात्मा अन्तर्यामी नव्हे	१७४-१७५
आहे	११३-१२०	अदृश्यत्वाधिकरणाचा सारांश	१७५-१७८
२५व्या सूत्राची दुसरी व्याख्या	१२०	मुळक श्रुतीमध्ये (१।१।५)	
प्रतर्दनाधिकरणाचा सारांश	१२३-१२४	वर्णिलेला भूतयोनि परमा-	
कौशीतकी (३।१) श्रुतीमध्ये		लाच होय	१७८-१८२
प्राण शब्द ब्रह्मवाचक आहे	१२५-१३१	जीव आणि प्रधान हे भूतयोनि	
३१ व्या सूत्रांतील पुढील		नव्हेत	१८२-१८५
भागाचा दुसरा अर्थ आहे	१३१-१३२	वैश्वानराधिकरणाचा सारांश	१८५-१८९
अध्याय १ पाद २	१३३-२०१	छांदोग्य श्रुतीमध्ये (५।१।१)	
सर्वत्रप्रसिद्धश्वधिकरणाचा		वर्णिलेला वैश्वानर हा	
सारांश	१३३-१३६	परमात्माच होय	१९०-१९६
छांदोग्य (३।१।४) श्रुतीमध्ये		२६ सूत्रांतील 'पुरुषासारखा'	
सांगितलेली उपासना पर-		या पाठाचा अर्थ वैश्वानर	
ब्रह्माचीन्हा आहे	१३७-१४०	म्हणजे आग्नि किंवा त्याचा	
जीवाची चिन्हे ब्रह्माला छलतात	१४१-१४७	अभिमान बाळगणारी देवता	
अत्वधिकरणाचा सारांश	१४७	नव्हे	१९६-१९८
काठक श्रुतीमध्ये (१।२।२।४)		परमात्म्याला प्रादेशमात्र असें	
खाणारा म्हणून वर्णिलेला		म्हणतां येते	१९९-२०१
परमात्माच होय	१४८-१४९	अध्याय १ पाद ३	२०२-३१०
गुहाप्रविष्टाधिकरणाचा सारांश	१५०-१५२	शुभ्याचाधिकरणाचा सारांश	२०२-२०५
काठक श्रुतीमध्ये (१।३)		मुळक श्रुतीमध्ये (२।२।५)	
वर्णिलेले दोघे जीव आणि		वर्णिलेला स्वर्ग वगैरेचा	
परमात्मा हेच होत	१५२-१५५	आधार परमात्माच होय	२०५-२०८
मुळक श्रुतीमध्ये (३।१) ही		स्वर्ग वगैरेचा आधार प्रधान	
तेच वर्णिले आहेत	१५६-१५८	नव्हे	२०९

विषय	पृष्ठसंख्या	विषय	पृष्ठसंख्या
स्वर्ग वगैरेचा आधार जीवात्मा		शब्द हा स्फोटरूप आहे	२७६
नव्हे	२१०-२१२	उत्पवर्षाचें मत	२७७-२८०
भूमाधिकरणाचा सारांश	२१३-२१५	वेदाचें तित्यत्व	२८०-२८५
छांदोग्य श्रुतीमध्ये (७।२३)		देवांना ब्रह्मविद्येचा अधिकार	
वर्णिलेला भूमा हा परमात्माच		नाहीं असें जैमिनीचें मत	२८५-२९७
होय	२१६-२२१	देवांना ब्रह्मविद्येचा अधिकार	
अधराधिकरणाचा सारांश	२२१-२२२	आहे असें बादरायणाचें मत	२८८-२९२
बृहदारण्यक श्रुतीमध्ये (३।८।८)		अपशूद्राधिकरणाचा सारांश	२९२-२९४
अक्षर म्हणजे परमात्माच		शूद्रांना ब्रह्मविद्येचा अधिकार	
होय	२२३-२२५	वेदपूर्वक नाहीं	२९५-३००
ईक्षतिकर्माधिकरणाचा सारांश	२२५-२२६	जानश्रुति राजा क्षत्रिय आहे	२९६-२९७
प्रश्नोपनिषदामध्ये (५।९)		कंपनाधिकरणाचा सारांश	३००-३०१
ध्यानाचा विषय म्हणून		काठक श्रुतीमध्ये (२।६) वर्णि-	
वर्णिलेला परमात्माच होय	२२७-२२८	लेला प्राण हा परमात्माच	
दहराधिकरणाचा सारांश	२२८-२३२	होय	३०१-३०३
छांदोग्य श्रुतीमध्ये (८।१)		ज्योतिरधिकरणाचा सारांश	३०३
वर्णिलेला दहराकाश हा		छांदोग्य श्रुतीमध्ये (८।१२।३)	
परमात्माच होय	२३२-२३८	ज्योति म्हणजे परमात्माच	
दहराकाश म्हणजे जीवात्मा		होय	३०४
नव्हे	२३९-२४०	अर्थोत्तरत्वादिव्यपदेशाधिकर-	
उत्तराधिकरणाचा सारांश	२४०-२४३	णाचा सारांश	३०५
दहराकाश म्हणजे परमात्मा होय,		छांदोग्य श्रुतीमध्ये (८।१४।१)	
अज्ञानी जीव नव्हे	२४३-२५१	आकाश म्हणजे परमात्माच	
अनुकृत्याधिकरणाचा सारांश	२५१-२५३	होय	३०६
मुँडक श्रुतीमध्ये (२।२।१०)		सुषुप्त्युत्कान्त्यधिकरणाचा सारांश	३०७
वर्णिलेला सर्वांना प्रकाश-		बृहदारण्यक श्रुतीमध्ये (४।३।७)	
विणारा परमात्माच		वर्णिलेला आत्मा हा परमा-	
होय	२५३-२५५	त्माच होय	३०८-३१०
प्रमेताधिकरणाचा सारांश	२५५-२५६	अध्याय १ पाद ४	३११-३८४
काठक श्रुतीमध्ये (१।४।१२)		आनुमानिकाधिकरणाचा सारांश	३११-३१६
वर्णिलेला आंगव्याएवढा		काठक श्रुतीमध्ये (१।३।११)	
पुरुष परमात्माच होय	२५७-२५९	अव्यक्त म्हणजे शरीर होय	
देवताधिकरणाचा सारांश	२५९-२६८	प्रधान नव्हे	३१६-३२६
ब्रह्मविद्येचा अधिकार देवांनाही		काठक श्रुतीमध्ये (२।३।१५)	
आहे	२६९-२७१		
शब्दापासूनच जगाची उत्पत्ति			
होते	२७२-२७५		

विषय	पृष्ठसंख्या	विषय	पृष्ठसंख्या
शब्दरहित वौरे शब्दांनी केलेले वर्णन परमात्म्याचेच होय	३२७-३३२	ब्रालाक्याधिकरणाचा सारांश कौषीतकी ब्राह्मणामध्ये (४।११९)	३५५-३५७
चमसाधिकरणाचा सारांश शेताश्वतर श्रुतीमध्ये (४।५) केलेले वर्णन प्रधानाचे नव्हे पृथ्वी, जल आणि तेज या तीन भूतांचे तें वर्णन आहे संख्योपसंग्रहाधिकरणाचा सारांश	३३२-३३३ ३३४-३३५ ३३६-३३८	जाणावयास योग्य असा वर्णिलेला परमात्माच होय वरील श्रुतीमध्ये वर्णिलेला जीव किंवा प्राण नव्हे वाक्यान्वयाधिकरणाचा सारांश बृहदारण्यक श्रुतीमध्ये (२।४।५) वर्णिलेला आत्मा हा परमात्माच होय बृहदारण्यकामध्ये जो जीवात्माचा उपक्रम केला आहे त्याची कारणे प्रकृत्याधिकरणाचा सारांश जगाचे उत्पत्ति परमात्म्यापासूनच होते, प्रधान वैगीरव्यापासून होत नाही	३५७-३६० ३६१-३६२ ३६३-३६६ ३६७-३६८
बृहदारण्यक श्रुतीमध्ये(४।४।१७) केलेले वर्णन सांख्यांनी मानलेल्या २५ तस्वाचे नव्हे प्राण वौरेंचे तें वर्णन आहे कारणत्वाधिकरणाचा सारांश जगाची उत्पत्ति परमात्म्यापासूनच होते, प्रधान वैगीरव्यापासून होत नाही	३४०-३४४ ३४५-३४७ ३४७-३४९ ३४९-३५४	ब्राह्मणामध्ये (४।११९) वर्णिलेला आत्मा हा परमात्माच होय जीवात्माचा उपक्रम केला आहे त्याची कारणे प्रकृत्याधिकरणाचा सारांश जगाचे उत्पादानकारण देखील परमात्माच आहे सर्वव्याख्यानाधिकरणाचा सारांश	३६९-३७५ ३७५-३७७ ३७८-३८३ ३८३

श्री. छ. प्रतापसिंह यद्वाराज (थोरले)

नगर वाचना— शातारा

दाखला— अनुवादाक

किंमत पाने



ब्रह्मसूत्रशांकरभाष्य

मराठी अनुवाद

अध्याय १ (सप्तन्याध्याय) पाद पहिला.

[ग्रंथान्या आरंभीं ग्रंथान्वा उद्देश भाष्यकारानीं दाखविला आहे. त्याचा सारांशः—

शंका:—प्रत्येक मनुष्याला जें ज्ञान हेतैं त्या ज्ञानांत दोन गोष्टी असतात :—एक ‘ज्ञाता’ आणि दुसरी ‘ज्ञेय.’ ज्याला ज्ञान होतें तो ‘ज्ञाता’ होय, व ज्या वस्तूचे ज्ञान होतें ती वस्तु ‘ज्ञेय’ होय. आत्मा हा फक्त ‘ज्ञाता’ होय, व अंतःकरण, इंद्रिये, अहंकार, घट, पट वगैरे सर्व वस्तु ‘ज्ञेय’ होत. ज्ञात्यालाच ‘विषयी’ असे म्हणतात, व ज्ञेयाला ‘विषय’ असे म्हणतात आतां विषयी हा ज्ञानस्वरूप आहे व विषय हा जडस्वरूप आहे म्हणून त्यांचे स्वभाव उजेढ आणि अंधार यांप्रमाणे परस्परविरुद्ध आहेत. हा त्यांचा विरोध ‘तू’ व ‘मी’ या शब्दांनी ज्ञानांत दाखविला आहे. या परस्परविरुद्ध वस्तूचा एकमेकांवर अध्यास (आरोप) संभवत नाही. उदाहरणार्थः—‘आत्मा मन आहे’ किंवा ‘मन आत्मा आहे’ असे म्हणणे संभवत नाही. कारण ज्या दोन वस्तूंचा परस्परांवर अध्यास संभवतो त्यांच्यामध्ये कांही सारखेपणा असावा लागतो. उदा०—जेव्हां शिष्येवर ‘हे रुपे आहे’ असा रुप्याचा भास होतो, त्या वेळेस शिंप आणि रुपे यांमध्ये चक्रकीतपणाचा सारखेपणा असतो; किंवा दोरीवर सर्पांचा भास होतो तेव्हां त्या वस्तूंमध्ये लंबीन्चा सारखेपणा असतो. परंतु आत्मा आणि मन वगैरे वत्तू परस्परविरुद्ध असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही तज्जेचा सारखेपणा असुं शकत नाही. म्हणून त्यांचा परस्परांवरील अध्यास खोटाच होय. तसेच आत्मा व इतर वस्तु यांपैकी एकांवर दुसऱ्याच्या धर्मांचाही आरोप संभवत नाही. तेव्हां तो धर्मांचा आरोप देखील खोटाच होय.

या शंकेचे उत्तर—आत्मा व इतर वस्तु यांमध्ये विरोध आहे हे खरे आहे, व तो विरोध लक्षांत आल्यानंतर अध्यास होणार नाही हेही बरोबरच आहे. पण जोपर्यंत अज्ञानामुळे तो विरोध लक्षांत येत नाही, तोपर्यंत अध्यास होण्याला कोणतीही इरकत दिसत नाही. म्हणूनच अमादि कालापासून आजपर्यंत लोक अज्ञानामुळे हा अध्यास करीत आले आहेत. तेव्हां या अध्यासाचे अस्तित्व नाकबूल करितां येत नाही. आतां असा प्रश्न उद्भवतोः—‘अध्यास’ म्हणजे काय? उत्तरः—‘एका वस्तूवर पूर्वीं पाहिलेल्या दुसऱ्या वस्तूचा भास होणे’ यालाच

‘अध्यास’ म्हणतात. जरी अध्यासाचीं लक्षणे निरनिराळ्या लोकांनी निरनिराळी दिली आहेत, तरी आम्ही दिलेले वरील लक्षण सर्वोना साधारण आहे.

आतां अशी शंका येते की ‘ज्या पदार्थाचे प्रत्यक्ष-ज्ञान होत असें त्या पदार्थावर कांहीं दोषाने इतर पदार्थाचा भास होणे शक्य आहे; परंतु ज्या आत्म्याचे प्रत्यक्ष-ज्ञान कधीही कोणाला होत नाही, त्या आत्म्यावर इतरांचा भास होतो हे म्हणणे रास्त नव्हे’.

ही शंका वरोबर नाही, कारण ‘मी’ असें आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान सर्वोना होत असतांना आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञानच होत नाही असें कसें म्हणतां येईल? शिवाय, ज्या वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होत असें त्याच वस्तूवर इतर वस्तूचा भास होतो असा कांहीं नियमही नाही. कारण, आकाशाचे प्रत्यक्षज्ञान कधीही कोणाला होत नसून ‘त्या आकाशाला तळ आहे व तें निले आहे’ अशा रीतीने लहान मुलांना भास होतो हे सर्वोना माहीत आहेच. यावरून आत्म्यावर इतर वस्तूंचा अध्यास होतो म्हणून जे पूर्वी सांगितले आहे तें बरोबरच आहे. या अध्यासाला विद्वान लोक ‘अविद्या’ असें म्हणतात; व याच्याउलट वस्तूचे जे खरें ज्ञान होतें त्याला ‘विद्या’ असें म्हणतात.

आतां दोरीवर सर्पाचा भास झाला तरी सर्पाच्या अंगाच्या गुणांचा व दोषांचा दोरीशीं जसा बिलकूल संबंध नसतो तसा आरोपित जगाच्या गुणांचा व दोषांचा आत्म्याशीं बिलकूल संबंध नसतो. त्यामुळे आत्म्याचे खरें ज्ञान होतें असें म्हणतां येते. जर आत्म्याला आरोपित वस्तूच्या गुणदोषांचा संबंध झाला असता तर आत्म्याचे खरें ज्ञान झालें नसते. जसें पाण्यामध्ये कांहीं वेळ चिंच ठेऊन नंतर ती काढून टाकली तरी तिच्या अंगाच्या आंचटपणाचा पाण्याशीं संबंध झाला असत्यामुळे पाण्याच्या अंगाच्या खच्या चवीचे ज्ञान होणे अशक्य आहे तरेच हे शोध.

आतां अज्ञानामुळे दोरीवर सर्पाचा भास झाला म्हणजे लोक जसें त्याला मारण्याविषयी प्रथल करू लागतात, किंवा लोक भिन्ने असतील तर त्याच्या अंगाला थरकांप सुटून ते जसें पक्की लागतात, तरेच आत्म्यावर या जगाचा भास झाल्यामुळे अनेक लोक अनेक प्रकारचे वरे वाईट व्यवहार करू लागले आहेत. या भासाच्यांना वेळीच मनुष्यानें चांगले व्यवहार करावे, वाईट च्यवहार करू नयेत असें सांगण्याकरितां सर्व शाळें प्रवृत्त झालीं आहेत. यावरून अज्ञानी मनुष्याच्या उपयोगाकरितांच सर्व शाळें आहेत असें तिद्व होते; आणि हे म्हणणे बरोबरच आहे. कारण की ज्याला आत्म्याचे खरें ज्ञान झाले आहे तो देहादिकांवर ‘हा मी आहे’ हे माझें आहे’ असा अभिमान वाढगणार नाही; व त्यामुळे त्याचे सर्व व्यवहार बंद होतील. तेव्हां ज्ञान प्राप्त झाल्यावर मनुष्याला शाळांचा कांहीं उपयोग नाही हे ठीकच आहे; परंतु ज्ञान होई-पर्यंत त्याला त्या शाळांचा उपयोग आहे. तेव्हां सर्व लौकिक व वैदिक व्यवहार अज्ञानमूलकच होत. आपण पशूना अज्ञानी म्हणतो, पण पशूना देखील कांहीं अंशी म्हणजे खाणे विणे वैतरेच ज्ञान आहेच; कारण पशू देखील एखाद्याच्या हातांत काठी पाहिली कीं दूर पलतात व हिरवी गवताची पेढी पाहिली की जवळ येतात. तरेच आपणाला पशूंपेक्षां जरी थोडेसें अधिक ज्ञान आहे, तरी खरें ज्ञान नसत्यामुळे आपणही अज्ञानीच आहोत. कारण ‘देह आत्मा आहे’ असा देहावर खोटाच मीपणा वाढगून आपण सर्व व्यवहार करीत आहोत. तरेच मेल्यानंतर सर्व गिळावा या हेतूने यश वगैरे करणारे वैदिक लोक जरी ‘देहाहून आत्मा भिज आहे, देहच आत्मा नाही’ असा देहावरचा मीपणा सोडलात तरी देखील ते अज्ञानीच होत. कारण, वास्त्राविक रीतीने आत्मा कांहीं करीत नसतां व त्याचा सुखदुःखांशी कांहीं संबंध नसतांही ‘मी

यश करितो ' ' मला सर्वगलोकीं सुख मिळेल ' असे अज्ञान त्यांना असरेंच. तेव्हा एकदरीत शास्त्रानें सांगितलेले व लोकांत प्रचलित असलेले सर्व प्रकारचे व्यवहार अध्यासांशिवाय होते नाहीत हे सिद्ध जाले.

आतां हा अध्यास अनेक प्रकारचा आहे. जसा दोरीवर सर्पाचा भास होतो तंशा आत्म्यावर जगाचा भास होतो हे पूर्वीं सांगितलेंच आहे. शिवाय, आत्म्यावर इतर वस्तुंच्या धर्मांचाही भास होतो. जसें स्फटिकाच्या जवळ तांबडा पदार्थ ठेविला असतां स्फटिकाचें ज्ञान होत असूतही जवळच्या पदार्थाचा धर्म जो तांबडा रंग त्याचा स्फटिकावर 'तो स्फटिक तांबडा आहे' अशा रीतीने भास होतो तसें आपल्याजवळ असणारे जे खी पुत्र वगैरे प्राणी ते सुखी किंवा दुःखी असतां त्यांच्या सुखदुःखांचा 'मी सुखी आहे', 'मी दुःखी आहे' अशा रीतीने आपणांवर भास होतो. तसेंच 'मी लष आहे, मी वारीक आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे,' अशा रीतीने शरीराच्या धर्मांचा आपल्यावर भास होतो. तसेंच 'मी काणा आहे, मी मुका आहे, मी अंधळा आहे,' अशा रीतीने इद्रियांच्या धर्मांचा भास होतो. तसेंच 'मी इच्छितों, मला संशय वाटतो' असा मनाच्या धर्मांचाही भास होतो. तसेंच 'मी आहे' असा आत्मा व मन यांचा परस्परांवर परस्परांचा भास होतो. कारण 'मी' ही मनाची वृत्ति होय व 'आहे' (आस्तित्व) हा आत्म्याचा धर्म होय. तेव्हां 'मी' या वृत्तीने युक्त जें मन त्याच आत्मशारीं ऐक्य ज्ञात्याशिवाय 'मी आहे' हा व्यवहार होत नाही. अशा रीतीने हा अनादि केलापासून चालणारा अज्ञानमूलक अध्यास सर्वलोकप्रसिद्ध आहे. तेव्हां या अध्यासाचा नाश होऊन मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून आत्म्याचें खरें स्वरूप काय व त्या त्यांच्या स्वरूपाचें ज्ञान कर्से होईल याचा शोध केला पाहिजे. या शोधाकरितांच सूत्रकारांनी या वेदांत-शास्त्राला आरंभ केला आहे.]

जो ' 'तूं' अशा ज्ञानाला योग्य आहे तो विषय, आणि जो 'मी' अशा ज्ञानाला योग्य आहे तो विषयी होय. या दोघांचे स्वभाव अंधकार आणि प्रकाश याच्या स्वभावांप्रमाणे परस्परविरुद्ध आहेत म्हणून या दोघांचे ऐक्य संभवत नाही हे सिद्ध आहे. तेव्हां अर्थातच या दोघांच्या धर्मांचीही ऐक्य संभवत नाही हे उघड आहे. यावरून 'मी'

१. कोणताही ग्रंथ आरंभ करावयाच्या पूर्वी तो ग्रंथ निर्विघ्न रीतीने तडीस जावी म्हणून मंगलाचरण करावें असा शिष्टसंप्रदाय आहे. त्याला अनुसरून येथे कोणी अशी शंका करील की आचार्यांनी भाष्याच्या आरंभी मंगलाचरण केले नसत्यामुळे शिष्टसंप्रदायाविरुद्ध भाष्य रचिले असा भाष्यावर दोष येतो. या शंकेवर अरें उत्तर की, आचार्यांनी सुखातीलाच 'तेव्हां अर्थातच या दोघांच्या धर्मांचीही ऐक्य संभवत नाही हे उघड आहे' येथर्येत भाष्य लिहिले त्या वेळी सर्व विज्ञानीं रहित जें चिद्रूप ब्रह्म तें ध्यानांत आणिलेंच आहे. कारण ही वस्तु ध्यानांत आणित्याशिवाय वर सांगितलेल्यापर्यंतचे भाष्य लिहितांच येणार नाही. तेव्हां 'ब्रह्मरूप वस्तुचे सरण' हेच मंगलाचरण आचार्यांनी केले असत्यामुळे त्यांच्या भाष्यावर वरील दोष येत नाही.

२. 'विषय' म्हणजे ज्ञेय, म्हणजे सर्व जड वस्तु; उदाहरणार्थ:—शारीर, इंद्रिये, अंतःकरण, अहंकार, घट, पट वगैरे सर्व बाय पदार्थ (भा०) वेदांताच्या मती अंतःकरण, मन, अहंकार वगैरे ही जडच आहेत.

३. 'विषयी' म्हणजे ज्ञाता, म्हणजे चिद्रूप परमात्मा. विषय आणि विषयी हे परस्पर-

अशा ज्ञानाला योग्य जो चित्स्वरूपी विषयी त्याच्यावर 'तूं' अशा ज्ञानाला योग्य जो विषय त्याचा आणि त्याच्या धर्माचा केलेला अध्योस, तसेच याच्या उलट, विषयावर विषयीचा आणि त्याच्या धर्माचा केलेला अध्यास, हे दोन्ही फिश्या होत असें मानणे जरी युक्त आहे, तथापि (वस्तुतः) अल्यंत मिन्न असे जे हे पदार्थ (विषय आणि विषयी) त्यांचा, आणि ल्यांचे (वस्तुतः) अल्यंत मिन्न असे जे धर्म त्यांचा, तो परस्परांमधील वास्तविक भेद (मिथ्याज्ञानाच्या योगाने) कळून येत नाही, म्हणून परस्परांवर परस्परांच्या स्वरूपांचा आणि धर्माचा अव्यास करून व खरें आणि खोर्ड यांचे मिश्रण करून

विश्व आहेत, म्हणजे जो विषय (ज्ञेय) तो विषयी (ज्ञाता) होणार नाही, व जो विषयी (ज्ञाता) तो विषय (ज्ञेय) होणार नाही. तसेच 'मी' आणि 'तूं' हे शब्दही परस्पर-विश्वार्थक आहेत, म्हणजे जो 'मी' तो 'तूं' होणार नाही व जो 'तूं' तो 'मी' होणार नाही. म्हणून परस्परविश्व असे जे विषयी आणि विषय ते 'मी' आणि 'तूं' या परस्पर-विश्व शब्दांनी दाखविले आहेत. 'चिदात्मा हा 'मी' या शब्दापासून होणाऱ्या ज्ञानाचा विषय होण्याला योग्य आहे' असें येथे म्हटले आढे; कारण जेब्हां आत्मा आहे किंवा नाही असा संशय उत्पन्न होतो तेव्हां 'मी आहे' असें प्रत्येक मनुष्याला भान होत असल्यामुळे भावरूप म्हणजे चैतन्यरूप आत्माच्या अस्तित्वावद्वलची त्याची शंका दूर होते; यावरून चिदात्मा हा 'मी' या ज्ञानाचा विषय होण्याला योग्य आढे' असें म्हणणे वावर्गे नाही. (भाष्य पृ. ७ पं. ५ व टीप २० पहा). आतां अहंकार हा जरी 'मी' या ज्ञानाचा विषय होण्याला योग्य आहे, तरी अहंकार व चिदात्मा हे परस्परांपासून (ज्ञेय आणि ज्ञाता अशा रूपांनी) अल्यंत मिन्न आहेत असे दाखविण्याकरितां अहंकार हा 'तूं' या ज्ञानाचा विषय होण्याला योग्य आहे म्हटले आहे. आतां घटपटादि अचेतन पदार्थ हे जरी 'तूं' या शब्दानें दाखविले जात नाहीत, तरी त्या पदार्थावर चेतनत्वाचा आरोप करून स्यांना अन्योक्तीसारख्या ठिकाणी 'तूं' हा शब्द गौण रीतीनं कधीं कधीं लावतात; म्हणून ते 'तूं' या ज्ञानाचा विषय होण्याला योग्य आहेत असें म्हटले आहे. आतां घटपटादि अचेतन पदार्थ जरी 'हे' या शब्दानें दाखविले जातात, तरी ते 'तूं' या शब्दानें येथे दाखविले आहेत; कारण 'हे' हा शब्द ('हा मी आहे' वगैरे स्थळी) 'मी' या अर्थी योजिलेला आढळून येतो; म्हणून तो शब्द 'मी' या शब्दाला विश्व होत नाही. याकरितां विषय आणि विषयी यांच्यामधील विरोध स्पष्ट कळावा म्हणून 'मी' आणि 'तूं' या विश्व शब्दांची योजना केली आहे. 'मी' हा आत्मवाची शब्द आहे, व 'तूं' हा आत्मेतरवाची शब्द आहे; म्हणून हे शब्द परस्परविश्व आहेत असे म्हटले आहे.

४. अध्यास म्हणजे एखाच्या वस्तूवर तुकीनं दुसऱ्या वस्तूचा आरोप करणे. उंदा०—खरोखर रज्जु (दोरी) असतांना 'हा सर्प आहे' अशी जेब्हां एखाच्याला बुद्धि हेते तेव्हां तो 'रज्जु' या वस्तूवर 'सर्प' या वस्तूचा आरोप करितो. पुढे पृ. ५ पं. ३-४ पहा.

५. ब्रह्म निर्गुण असल्यामुळे त्याला जरी धर्म नाहीत, तरी ज्ञान, आनंद वगैरे धर्म दुद्धिरूप उपाधीच्या योगाने ब्रह्माला संभवतात. या औपाधिक धर्माना अनुलक्षून भाष्यात 'त्याच्या धर्माचा' असे म्हटले आहे.

६. चैतन्यरूप ब्रह्म हे खरें; तसेच अहंकार वगैरे हे अविद्येनै उत्पन्न केले असल्यामुळे

‘हें^७ भी’ ‘हें^८ माझे’ अशा प्रकारचा भिध्याज्ञानमूलक व्यवहार स्वाभाविक रीतीनें^९ लोक आजपर्यंत करीत आले आहेत^{१०}.

शंका:—आतां अध्यास अध्यास म्हणून जें म्हणतां तें काय आहे?

उत्तरः—प्रथम पाहिलेल्या वस्तूचें दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी जें भान होतें तें स्मरणात्मक भानच ‘अध्यास’ होय. यालाच कोणी ‘एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूच्या धर्माचा आरोप’ असें म्हणतांत. कोणी तर ‘ज्या एका वस्तूवर ज्या दुसऱ्या वस्तूचा

खोटे. अज्ञानानें लोक ‘ब्रह्म अहंकार आहे’ व ‘अहंकार ब्रह्म आहे’ असें मानतात; म्हणजे खन्यावर खोद्याची व खोद्यावर खन्याची कल्पना करतात. तेव्हां हें जें खरे आणि खोटें यांचे मिश्रण यालाच ‘अध्यास’ म्हणतात.

७. ‘हें’ म्हणजे शरीर वगैरे.

८. ‘हें’ म्हणजे पुत्र धन वगैरे.

९. अनादिकालापासून.

१०. परस्परविशद्ध वस्तूचा परस्परांवर अध्यास संभवत नाही असें मानणे सयुक्तिक आहे असें पूर्वपक्षाचें म्हणणे आहे. त्यावर उत्तर असें की असें मानणे सयुक्तिक आहे हें आम्हांलाही कबूल आहे. पण अज्ञानामुळे ‘मी अज्ञ आहे’ ‘मी कर्ता आहे’ ‘मी मनुष्य आहे’ वगैरे स्थळी लोक हा अध्यास करितात असा प्रत्यक्ष अनुभव आहे. तेव्हां त्या अध्यासाचें अस्तित्व नाकबूल करितां येत नाही.

११. एखाद्या वस्तूवर पूर्वी पाहिलेल्या दुसऱ्या वस्तूचा अध्यास करावयाचा म्हटले म्हणजे त्या पूर्वीं पाहिलेल्या दुसऱ्या वस्तूनें जो मनावर संस्कार केलेला असतो तो संस्कार जागृत झाला पाहिजे. आतां एखाद्या वस्तूचे स्मरण व्हावयाचे म्हटले म्हणजे देखील त्या वस्तूच्या पूर्वीच्या पाहण्यानें जो संस्कार मनावर झालेला असतो तो जागृत झाला पाहिजे. तेव्हां स्मरण आणि अध्यास हे दोन्ही संस्कारापासून उत्पन्न होतात. या सादृश्यामुळे अध्यासाला ‘स्मरणात्मक’ असें गोण रीतीनें म्हटले आहे. पण अध्यास हा स्मृतीसारखा नुसत्या संस्कारापासून उत्पन्न होत नाही; तर इंद्रिये वगैरेचा दोष, व अधिष्ठानाचा इंद्रियांशी संयोग, या दोन ज्यास्त गोष्टीपासून उत्पन्न होतो; म्हणून तो वस्तुतः स्मरणापासून भिन्न आहे (२०). अध्यास म्हणजे प्रत्यभिज्ञा नव्हे, हें दाखविष्याकरिताही ‘स्मरणात्मक’ असें विशेषण अध्यासाला दिले आहे. ‘तोच हा देवदत्त’ हें प्रत्यभिज्ञेचे उदाहरण आहे. येथेही पूर्वीं पाहिलेल्या देवदत्ताच्या तादात्म्याचा आज पाहिलेल्या देवदत्तावर आरोप केला आहे, असें जरी आहे, तरी हें ‘स्मरण’ नव्हे. कारण स्मरणांत पूर्वीं पाहिलेली वस्तु पुन्हां दृष्टीस पडण्याची जरूर नसते. पुरंतु प्रत्यभिज्ञेमध्ये पूर्वीचा देवदत्त आज पुन्हां दृष्टीस पडला पाहिजे. अध्यासामध्ये देखील पूर्वीं पाहिलेल्या रजताचे (रुप्याचे) स्मरण मात्र होतें; तें रजत पुन्हां दृष्टीस पडण्याची जरूर नसते. (भा.).

१२. हें बौद्धायैकीं कांहीं लोकांच्या मत आहे. या लोकांच्या मर्ती शुक्रिहप बाळ वस्तूवर रजतरूप आत्माच्या धर्माचा अध्यास होतो. रजत ही बाळ वस्तु नसून मानसिक वस्तु (ज्ञानाचा आकार) आहे, व हें मानसिक रजतच बाळ रजताप्रमाणे शुक्रीच्या ठिकाणी भासतें असें त्यांचे म्हणणे आहे.

‘आरोप आहे त्या दोन वस्तुमधील भेद न कळल्यामुळे उत्पन्न होणारा जो भ्रम तोच अध्यास होय’ असे मानतोत. दुसरे कोणी ‘ज्या वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप आहे त्याच वस्तूवर विरुद्ध अशा दुसऱ्या वस्तूच्या धर्माची कल्पना हाच अध्यास’ असे मानतोत. यांपैकीं कोणतेही लक्षण घेतले तरी त्यामध्ये ‘एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूच्या धर्माचीं भाव होणे’ एवढी गोष्ट आहेच. लोकांमध्ये अनुभवही तसाच आहे:—शिंप ही रुप्यासैरखी दिसते; ऐक चंद्र असूनही दोन आहेतसे दिसतात.

शंका:—(ज्ञानाला) अविषयभूत जो प्रत्यंगीलमा त्याच्यावर विषयाचा आणि त्याच्या

१३. हे भीमांसकांचे मत आहे. त्यांच्या मर्तीं ‘हे रजत आहे’ या वाक्यांत दोन ज्ञाने आहेत. ‘हे’ हे अनुभवात्मक ज्ञान होय, व ‘रजत’ हे स्मरणात्मक ज्ञान होय. ‘हे’ या शब्दानें पुढे असलेल्या वस्तूचंच ग्रहण होते; परंतु कांही दोषामुळे त्या वस्तूचा शुक्तित्वरूप जो विशेष धर्म त्याचे ग्रहण होत नाही. ‘एक चकचकीत पदार्थ’ अशा रूपानें शुक्तीचे ग्रहण ज्ञात्यावर चकचकीतपणाऱ्या साधार्यामुळे रजताची सृष्टि होते, परंतु कांही दोषामुळे त्या रजताचे ‘पुरी पाहिलेले रजत’ अशा रूपानें ग्रहण न होतां नुसरते ‘रजत’ अशा रूपानें ग्रहण होते. तेही हे स्मरण आणि हा अनुभव जरी परस्परांपासून वस्तुतः भिज आहेत तरी या दोन ज्ञानांचा परस्परभेद व त्यांच्या विषयांमधीलीही परस्परभेद हे दोषामुळे न कळल्यामुळे ‘हे रजत आहे’ असा अभेदव्यवहार होतो. या अभेदव्यवहारालाच ‘भ्रम’ किंवा ‘अध्यास’ असे ते म्हणतात.

१४. हे तार्किक लोकांचे मत आहे. द्वांच्या मर्तीं अध्यास म्हणजे ‘शुक्ति हीच अन्य ठिकाणी असलेल्या रजताच्या रजतत्वरूपी विरुद्ध धर्मानें भासते’ अशी कल्पना.

१५. मग ती वस्तु बौद्धांच्या मताप्रमाणे आत्मा असो किंवा भीमांसक आणि तार्किक धांच्या मताप्रमाणे अन्य ठिकाणी असलेले रजत असो. वेदांच्यांच्या मर्तीं अध्यासाचे शुक्तित्वरूप अविष्टोन सत्य आहे व रजत मिथ्या आहे. आतां शुक्तीच्या ठिकाणी रजताचे अस्तित्व प्रत्यक्ष होत असेहाना बोद्ध लोकांप्रमाणे त्याचे अस्तित्व आम्याच्या ठिकाणी आहे असे म्हणणे संभवत नाही. तरेच भीमांसक व तार्किक या लोकांप्रमाणे त्या रजताचे अस्तित्व अन्यत्र ठिकाणी आहे असेही म्हणणे वरोवर नाही. बरे, शुक्तीच्या ठिकाणी रजताचे अस्तित्व मिथ्या नसून सत्य आहे असे मानले तर त्याचा (‘हे रजत नव्हे तर शुक्तीच आहे’) असा पुढे बाध होणार नाही. पण ज्या अर्थी त्याचा बाध होतो त्या अर्थी ते मिथ्याच आहे असे समजले पाहिजे.

१६. रजत मिथ्या आहे हे खिद्द करण्याला युक्तीची जलर नाही, तर ते अनुभव-सिद्ध आहे.

१७. या उदाहरणांत रजत ‘मिथ्या आहे’ हे ‘सारखी’ या शब्दानें दाखविलें आहे. निष्पाधिक आत्मावर अहंकार वर्गेत्ता अध्यास होतो याविषयीं हा दृष्टांत आहे.

१८. ढोळ्यावर बोट दाबून ठेवून चंद्राकडे पाहिले म्हणजे दोन चंद्र आहेत असा भास होतो. जीव आणि ब्रह्म हे भिज नसून ते परस्परभिज आहेत असे भासते या विषयीं हा दृष्टांत आहे.

१९. प्रत्येकात्मा हा शब्द प्रत्यक्ष आणि आत्मा या दोन शब्दांपासून ज्ञाला आहे. ‘प्रति’ म्हणजे उलट (असत् जह आणि दुःखात्मक जे अहंकार वर्गे त्याहून भिज रीतीने

धर्माचा अध्यास कसा बरे संभवेल ? कारण, प्रत्येक ज्ञ. समोर (म्हणजे प्रत्यक्ष) असले ल्याच विषयावर दुसऱ्या विषयाचा अध्यास करितो, आणि तूं (वेदांती) तर असे म्हणतो स कीं ‘तूं’ या ज्ञानाला योग्य नाहीं असा जो प्रत्यागात्मा तो (ज्ञानाचा) विषयच नव्हे.

उत्तर :—प्रत्यगात्मा हा नेहमीच (ज्ञानाचा) अविषय असतो असे नाही. कारण तो ‘मी’ या ज्ञानाचा विषय आहे. आणि प्रत्यागात्मा (सर्वत्र) प्रसिद्ध असल्यामुळे तो स्वप्रकाश आहे. शिवाय, असा कांहीं नियम नाहीं की आपल्या समोर असलेल्या विषयावरच दुसऱ्या विषयाचा आरोप केला पाहिजे. कारण आकाश प्रत्यक्ष दिसत नसूनही ‘त्याला तळै आहे, तें मळकट आहे’ असा त्याच्यावर अज्ञानी लोक आरोप करितात. त्याप्रमाणेच प्रत्यगात्म्यावर सुद्धां अनात्मभूत वस्तूंचा अध्यास करणे

म्हणजे सत् चित् आणि सुखात्मक अशा रीतीने) जो ‘अज्ञति’ म्हणजे प्रकाशतो तो ‘प्रत्यक्’; प्रत्यक् असा जो आत्मा तो ‘प्रत्यगात्मा’ (२०).

२०. जरी प्रत्यगात्मा इंद्रियांचर नसल्यामुळे ‘विषय’ आहे, तरी तो एका रीतीने विषयच होऊं शकतो. ती रीत अशी:—विषय म्हणजे ‘ज्ञानाहून भिन्न अशी ज्ञेय वस्तु’ असा व्यवहारातं ‘विषय’ शब्दाचा अर्थ आहे. परंतु प्रत्येक ज्ञानामध्ये ज्ञेय वस्तूप्रमाणे ज्ञानही भासतेंच. तेव्हां ज्ञानही ज्ञेय क्षत्तुप्रमाणे विषय आहे असे म्हणण्याला कांहीं हरकत नाहीं. तेव्हां ‘विषय’ शब्दाचा ‘ज्ञानाहून भिन्न अशी ज्ञेय वस्तु’ असा अर्थ न घेतां ‘ज्ञानात जें नुसरें भासतें तें’ असा अर्थ घेतला म्हणजे ज्ञानरूप प्रत्यगात्मा विषय आहे. असे म्हणतां येते. (२०). किंवा प्रत्यगात्म्याला अविशेने कल्पिलेल्या मन, इंद्रिये, देह वैरे उपार्थीच्या योगाने जीवाचे स्वरूप प्राप्त ज्ञाल्यामुळे तो जीवरूप-औपाधिकरूपातें ‘मी’ या ज्ञानाचा विषय आहे. ‘मी’ या ज्ञानामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व व चैतन्य असे तीन प्रकार भासतात. आतां आत्मा उदासीन असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व व भोक्तृत्व संभवत नाहीत. बुद्धीच्या ठिकाणी या दोन गोष्टी संभवतात; पण /बुद्धि जड असल्यामुळे त्यिच्या ठिकाणी चैतन्य संभवत नाहीं. तेव्हां प्रत्यगात्मा जरी चैतन्यरूप आहे, तरी बुद्धि वैरे उपार्थीशी तो एकवट असल्यामुळे ‘मी’ या ज्ञानाने तो आत्मा ‘कर्ता आहे,’ ‘भोक्ता आहे’ अशा व्यवहाराला कसा तरी योग्य केला जातो; म्हणून तो ‘मी’ या ज्ञानाचा विषय आहे असे म्हटले आहे. आतां कोणी अशी शंका घेईल कीं ज्ञानरूप आत्मा ज्ञानात भासतो असे कर्ते म्हणतां येईल ^१ कारण, ज्ञानाहून भिन्न अशा रूपाने जेव्हा आत्मा भासेल तेव्हांच आत्मा आहे किंवा नाहीं अशावहालची शंका दूर होईल. या शकेवर उत्तर :—ज्ञानरूप-आत्मा ज्ञानात भासतो असे आम्ही म्हणतो याचे कारण आत्मा स्वप्रकाश आहे. मोठमोळ्या विद्वान् लोकांपासून तो थेट लहान मुलांपर्यंत आत्म्याचे अस्तित्व प्रसिद्ध आहे. आत्मा नाहीं अशी कोणालाही शंका येत नाहीं. म्हणून आत्मा स्वप्रकाश असल्यामुळे तो ज्ञानात भासतो असे म्हटले आहे. (२०). शिवाय, आत्मा जर भासणार नाहीं तर जगांतील कोणतीच वस्तु भासमान होणार नाहीं, व त्यामुळे सर्व जग आंघळे होईल (भा.). यावळन आत्म्यावर अध्यास होऊं शकतो असे सिद्ध होते.

२१. किंवा ‘प्रत्यगात्म्याचा प्रकाश (म्ह. प्रसिद्ध.) प्रत्यक्ष आहे’ असाही या घाक्याचा अर्थ भामतीकारांनी दिला आहे.

२२. ‘त्याला तळ आहे’ ह्याजे ‘तें इंद्रनील मण्याच्या कढईसारखे आहे.’

यांत कांहीं विरुद्ध नाहीं. त्या ह्या अशा प्रकारच्या अध्यासाला पंडित लोक 'अविद्या' असें म्हणीतौत; आणि त्याहून निराळे जे 'वस्तूचे खरे स्वरूप जाणणे' त्याला 'विद्या' असें म्हणतात. तेव्हां असें असल्येंमुळे ज्याचा अध्यास केला असतो त्याच्या दोषांचा किंवा गुणांचा, ज्यावर अध्यास केला असतो त्याच्याशी, लेशमात्रही संबंध नैसेतो. तो हा अविद्यानामक जो आत्मा आणि अनात्मा यांचा परस्परांवरील अध्यास त्यालाच अनुलक्ष्यून सर्व लौकिक आणि वैदिक प्रमाण-प्रमेय (वैरे) व्यवहार, तरीच विधि

२३. अध्यास हा खरोवर अविद्येचे कार्य असून त्याला 'अविद्या' असा कारण-बाचक शब्द लक्षणेने लावला आहे. लक्षणा ह्याणजे काय यावद्दल सूत्र २२ टीप ९ पहा.

२४. वर सांगितलेल्या रीतीने अध्यास अविद्यात्मक असल्यामुळे (२० आ०). अशा-प्रकारे वस्तूचे खरे स्वरूप जाणले म्हणजे (भा०). अशा प्रकारे आत्म्याचे कर्तृत्व व भोक्तृत्व अध्यासाच्या योगाने मिथ्या असल्यामुळे (ब्र०).

२५. आत्म्यावर बुद्धि वैरेंचा अध्यास केला असला तरी बुद्धि वैरेंच्या कुधा, तृष्णा वैरे दोषांचा आत्म्याशी संबंध नसतो; व बुद्धि वैरेंवर आत्म्याचा अध्यास केला असला तरी आत्म्याच्या चैतन्य, आनंद वैरे गुणांचा बुद्धि वैरेंशी संबंध नसतो (आ. भा.)

२६. प्रमाण म्हणजे प्रमेचे साधन; प्रमा म्हणजे एखाद्या वस्तूचे खरे ज्ञान, ज्या वस्तूचे खरे ज्ञान व्हावयाचे असते तिला 'प्रमेय' म्हणतात; व ज्या मनुष्याला त्या वस्तूचे खरे ज्ञान होते त्याला 'प्रमाता' म्हणतात. उदा०—एखादा काळा मनुष्य पाहिला असतां 'तो काळा आहे' असें जे खरे ज्ञान होते त्याला 'प्रमा' म्हणतात; 'काळा मनुष्य' हे 'प्रमेय' होय; ज्याला हे खरे ज्ञान होते तो 'प्रमाता' होय, व ढोक्यांच्या योगाने हे खरे ज्ञान प्राप्त होते म्हणून 'डोळे' हे या प्रमेचे साधन किंवा 'प्रमाण' होय. ही प्रमाणे नैयायिकांच्या मर्ती चार प्रकारची आहेत :—प्रत्यक्ष, अनुमान, उपमा०न व शब्द. इंद्रिये ही 'प्रत्यक्ष प्रमाण' होत; जेंवे वरील उदाहरणांत डोळे हे इंद्रिय 'प्रत्यक्ष प्रमाण' होय. ज्या गोष्टीचे ज्ञान आहे त्या गोष्टीवृत्त ज्या गोष्टीचे ज्ञान नाही त्या गोष्टीचा तर्के करणे याला 'अनुमान प्रमाण' म्हणतात. उदा०—कृष्णा, गोविंदा, गोपाळा वैरे पुष्कल मनुष्य मर्त्य आहेत अरें आपल्याला ज्ञान आहे; यावरून रामा नांवाचा मनुष्याची मर्त्य असला पाहिजे असा आपण तर्के करतो. या तर्काला 'अनुमान' म्हणतात. हे अनुमान अशा तज्ज्ञैने मांडतात :—मनुष्य मर्त्य आहेत; जेंवे कृष्णा, गोविंदा वैरे. रामा मनुष्य आहे, म्हणून रामा मर्त्य आहे. या वाक्यांतील 'मनुष्य' शब्दाला 'हेतु' म्हणतात. 'मर्त्य' शब्दाला 'साध्य' म्हणतात. व 'रामा' शब्दाला 'पक्ष' म्हणतात. 'रामा मनुष्य आहे' असें कळल्यावांचून 'रामा मर्त्य आहे' असें अनुमान काढतां येत नाही. म्हणजे 'रामा' या पक्षावर 'मनुष्यत्व' हा हेतु राहतो असें समजल्यावांचून 'रामा' या पक्षावर 'मर्त्यत्व' हे साध्य राहतें असें अनुमान काढतां येत नाही. म्हणून हेतूला अनुमानाचे साधन असें म्हणतात. एखाद्या मनुष्याला गवय नांवाचा पशु कसा असतो हे माहीत नाही; तेव्हां दुसरा त्याला सांगतो की गवय पशु गाईसारखा असतो. त्यावर तो रानांत जाऊन एक गाईसारखा पशु पाहतो व तो पशु गवयचे होय असें ओळखतो. या शानाला 'उपमान प्रमाण' म्हणतात. या प्रमाणाला गाय आणि गवय यांचे मधील सादृश्याचे ज्ञान असावे लागते. एखाद्या वाक्यापासून जे ज्ञान होते त्याला 'शब्द ज्ञान'

प्रतिषेध आणि मोक्ष यांचा उपदेश करणारी सकल शैँखे, हीं प्रवृत्त ज्ञालीं आहेत.

शंका :—प्रत्यक्षादि प्रमाणे आणि शास्त्रे यांचा अविद्यावान् असा पुरुष आश्रय कैर्सा ?

उत्तरः—देह इंद्रिये वगैरे पदार्थाच्या ठिकाणी ‘हा भी’, ‘हें माझे’ असा अभिमान ज्या पुरुषाला नाहीं तो प्रमाताच होऊं शकत नाहीं. आणि (प्रमाता नसल्यामुळे) प्रमाणांची प्रवृत्तीही अशक्य आहे. कारण, इंद्रियांचूनै प्रत्यक्षांदि प्रमाणांचा व्यवहार संभवत नाहीं; आणि अधिष्ठानावांचूनै इंद्रियांचा व्यापार संभवत नाहीं; आणि देहावर आत्मत्वाचा अध्यास केल्यावांचून कोणताही पुरुष कसलाही व्यापार करीत नैहीं;

म्हणतात; व त्या वाक्याला ‘ शब्द प्रमाण ’ म्हणतात. उदा०—‘नदीवर एक मोठा बटवृक्ष आहे ’ हें वाक्य ‘ शब्द प्रमाण ’ होय.

२७. प्रत्येक वेदाचे तीन भाग आहेत:—संहिता, ब्राह्मण आणि आरण्यक किंवा उपनिषदें. संहितेमध्ये इंद्र, वरुण, अग्नि वगैरें अनेक देवतांच्या प्रार्थना सांगितल्या आहेत. ब्राह्मणांमध्ये कर्माचे विधी आणि प्रतिषेध वगैरे सांगितले आहेत. विधि म्हणजे पुरुषाची कर्माविषयीं प्रवृत्ति करणारे वाक्य. उदाहरणार्थ:—‘स्वर्गाची इच्छा करणाऱ्या मनुष्यानें ज्योतिष्ठेम यश करावा’ हें वाक्य ज्योतिष्ठेमयशरूप कर्म करण्याविषयीं पुरुषाला प्रवृत्त करते. प्रतिषेध म्हणजे पुरुषाची कर्मापासून निवृत्ति करणारे वाक्य उदा०—‘ ब्राह्मणाला मारू नये ’ हें वाक्य ब्राह्मणवधरूप कर्म करण्यापासून पुरुषाला निवृत्त करते. या ब्राह्मणांतील वाक्यांनाच ‘ कर्मशास्त्र ’ किंवा ‘ कर्मकांड ’ असें म्हणतात. उपनिषदांमध्ये ‘ ब्रह्माचें ज्ञान व त्या ब्रह्मज्ञानापासून मोक्षाची ग्रासि ’ वगैरे विषयांचे प्रतिपादन केले आहे म्हणून त्यांना ‘ ज्ञानकांड ’ किंवा ‘ मोक्षशास्त्र ’ असें म्हणतात.

२८. प्रमा म्हणजे खरें काय आहे याचा निर्णय. या प्रमेलाच्च ‘विद्या’ असें म्हणतात. प्रत्यक्षादि प्रमाणे या प्रमेचीं किंवा विद्येचीं साधने होत; म्हणजे त्यांच्या योगानें खरें काय आहे तें कळते. तेव्हां विद्येचीं साधने जीं प्रमाणे तीं अविद्यावान् पुरुषाचा आश्रय कसा करतील ? कारण, प्रमाणाचे कार्य जी विद्या ती आणि अविद्या ह्या परस्परविरुद्ध आहेत. तसेच पुरुषाला हितकारक गोष्टीचा उपदेश करणारी क्रन्वेदादि शास्त्रे देखील अविद्येच्या विरुद्ध असल्यामुळे अविद्यावान् पुरुषाचा आश्रय करू शकत नाहीत.

२९. इंद्रियांचा चून म्हणजे इंद्रिये, हेतुज्ञान, साहस्रज्ञान, शब्द वगैरे जीं सर्वप्रकारच्या प्रमाणांची साधने त्यांचून (वरील २६ टीप पहा).

३०. ‘ प्रत्यक्षादि ’ म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इत्यादि प्रमाणे.

३१. इंद्रियांचा आश्रय जो देह त्यावांचून (२०); किंवा इंद्रियांचा अध्यक्ष जो जीव त्यावांचून (भा०).

३२. देहावर आत्म्याचा अध्यास न करितां तुसत्या देहापासून इंद्रियांचे व्यापार संभवतात असें म्हटले तर सुषुप्तावस्थेत देखील इंद्रियांचे व्यापार संभवतील. कारण त्या अवस्थेत आत्म्याचा देहावर अध्यास नसतो. (भा०). वरें, आत्म्याचा देहाशीं संयोग आहे म्हणून पुरुष व्यापार करितो असेही म्हणतां येत नाही. कारण आत्मा ‘ असंग ’ आहे,

आणि हें सर्व नसेल तर 'असंग' असा जो आत्मा तो प्रमाताच होऊळं शक्त नैही; आणि प्रमात्यावांचून तर प्रमाणांची प्रवृत्ति नाही. यावरून प्रत्यक्षादि प्रमाणे आणि शास्त्र यांचा अविद्यावान् असा पुरुषच आश्रय आहे असे सिद्ध होते. या बाबतीत मनुष्य आणि पशू वैरे यांच्यांत कांहीं फरक नाही. शब्दादिकांचा श्रोत्रादि इंद्रियांशी संबंध होऊन जर त्या शब्दादिकांचे प्रतिकूल असे ज्ञान ज्ञाले तैरे पशू वैरे त्या शब्दादिकांपासून निवृत्त होतात, आणि अनुकूल असे ज्ञान ज्ञाले तर त्यांच्याकडे प्रवृत्त होतात; उदाहरणार्थः—हातांत काठी उगारून पुढे उभा राहिलेला मनुष्य पाहून 'याच्या मनांतून मला मारावयाचे आहे' असे समजून ते (पशू वैरे त्याच्यापासून) पवून जाऊ लागतात; पण एखादा मनुष्य हातांत हिरवे गार असे पुष्कळसे गवत घेऊन उभा आहे असे पाहून त्याच्याकडे, ते येऊ लागतात; त्याप्रमाणेच विवेकी पुरुष सुद्धां डोळे वटारून भयंकर शब्द करून आणि हातांत तलवार उपसून अंगावर धांवून येणाऱ्या जवान लोकांना पाहून त्यांचेपासून मागे फिरतात; आणि त्याहून उलट प्रकारच्या लोकांकडे जाण्याला उद्युक्त होतात. अशा रीतीने मनुष्य आणि पशू यांचा प्रमाण प्रमेय वैरे प्रकारचा व्यवहार सारखाच आहे. आतां पशू वैरेचा प्रत्यक्षादि व्यवहार तर अविवेकमूलक असतो हें प्रसिद्धच आहे, तेव्हां विचारी मनुष्यांचा देखील प्रत्यक्षादि (लौकिक) व्यवहार पशू वैरेच्या व्यवहारांसारखा दिसत असल्यामुळे तेवढ्यापुरता तो त्यांच्यासारखा (म्हणजे अविवेकपूर्वक) च असतो असे निश्चित होते, आतां, वैदिक (यज्ञयागादि) व्यवहारांसंबंधाने पाहिले असतांही जरी 'आत्म्याचा परलोकाशीं संबंध आहे' असे समजल्यावांचून विचारी मनुष्याला तो व्यवहार करण्याचा अधिकार प्राप्त होत नैही, तरी त्याला तो अधिकार प्राप्त होण्याला, 'जो वेदांतावरूनच जाणला जातो, जो क्षुधा वैरेच्या पलीकडे आहे, जो ब्राह्मणक्षत्रियादि जातिभेदांपासून सुटलेला आहे, आणि जो संसारापासून मुक्त आहे' अशा आत्म्याच्या स्वरूपाचे

म्हणजे आत्म्याचा कोणाशीही संबंध नाही असे श्रुति सांगते. म्हणून देहावर आत्मत्वाचा अध्यासत्त्व केला पाहिजे. त्याशिवाय पुरुषाचे व्यापार संभवत नाहीत. (२०).

३३. प्रमाता म्हणजे प्रमेचा आश्रय. प्रमा म्हणजे वस्तूचे यथार्थ ज्ञान. हे ज्ञान अंतः-करणाच्या व्यापारांवांचून होत नाही. तेव्हां आत्म्यावर अंतःकरणाच्या व्यापारांचा अध्यास केला पाहिजे. आत्म्यावर देह, इंद्रिये, अंतःकरण, व या सर्वांचे धर्म या सर्वांचा अध्यास नसेल तर आत्मा प्रमेचा आश्रय होऊं शकणार नाहीत. (२०).

३४. वाघाच्या आरोळीप्रमाणे दुःखदायक शब्द ऐकिला तर. 'शब्दादि' यांतील 'आदि' शब्दानें दुःखदायक रूप, दुःखदायक रस, दुःखदायक गंध, व दुःखदायक स्पर्श हे ध्यावे. 'श्रोत्रादि' यांतील 'आदि' शब्दानें कक्षु, रसना, ग्राण व त्वक् हीं इंद्रिये ध्यावी.

३५. व्यवहारांत लोक यज्ञयागादि कर्मे करितात याचे कारण असे की 'आपला आत्मा नित्य आहे व इदलोकीं वैदिक कर्मे केली असतां आपल्याला मरणानंतर स्वर्ग वैरे लोक प्राप्त होतील' अशी त्यांची समजूत असते. जर अशी त्यांची समजूत नसेल तर ते यज्ञयागादि कर्मे करण्याला कर्धीही प्रवृत्त होणार नाहीत.

यथार्थज्ञान होण्याची जस्त नीही. कारण या आत्मज्ञानाचा वैदिक व्यवहारांना कांही उपयोग नीही; इतकेच नाही, तर उलट कर्म करण्याचा अधिकार आणि आत्मज्ञान यांमध्ये विरोध आहे. तेव्हां तैर्हा प्रकारच्या आत्म्याचे ज्ञान होण्यापूर्वी प्रवृत्त होणारे जे कर्मशास्त्र ते अविद्यावान् अशा पुरुषाचा आश्रय सोडून प्रवृत्त होऊ शकत नाही. ‘ब्राह्मणाने यज्ञ करावा’ इत्यादि शास्त्रे देखील आत्म्याच्या ठिकाणी वर्ण, आश्रम, वय, अवस्था वगैरे धर्माचा जो अध्यास त्याचा आश्रय करूनच प्रवृत्त होतीते. अध्यास म्हणजे ‘एका वस्तुच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचे भान’ असे आम्ही पर्वीं सांगितलेच आहे. उदाहरणार्थी—स्त्री पुत्र वगैरे स्वस्थ असले म्हणजे आपण स्वस्थ आहो, आणि ते अस्वस्थ असले म्हणजे आपण अस्वस्थ आहो, अशा रीतीने मनुष्य परकीय धर्माचा आपल्या आत्म्यावर अध्यास केंतो. तसेच, ‘मी लड आहे, मी किडकिडीत आहे, मी गोरा आहे, मी उभा राहतो, मी जातो, मी ओलांडतो, अशा रीतीने मनुष्य देहाच्या धर्माचा झाँत्यावर अध्यास करतो. तसेच, ‘मी मुका आहे, मी काणा आहे, मी नपुंसक आहे, मी बहिरा आहे, मी आंधळा आहे,’ अशा रीतीने मनुष्य इंद्रियांच्या धर्माचा आत्म्यावर अध्यास करितो. तसेच, इच्छा, संकल्प, संशय आणि निश्चय वगैरे अंतःकरणाच्या धर्माचाहि मनुष्य आत्म्यावर अध्यास करतो. तसेच, ‘मी’ असे ज्ञान ज्याला होते त्या अंतःकरणाचा, स्वतःच्या सर्व घडामोर्डीना साक्षी असणारा जो प्रत्यगात्मा त्यावर अध्यास करितो; आणि त्याच्या उलट, अंतःकरणादिकांवर त्या सर्वसाक्षी प्रत्यगात्म्याचा अध्यास करतो. अशा रीतीने हा अनादिकालापासून चालत

३६. पश्च वगैरेना आत्मा आणि अनात्मा यांचे ज्ञान मात्र असते, परंतु ‘आत्मा आणि अनात्मा (देह वगैरे) परस्परांपासून भिन्न आहेत’ असा विवेक त्यांना नसतो. हा विवेक दोन प्रकारचा आहे. कित्येकांना ‘देहादिकांपासून आत्मा भिन्न आहे, व देह जरी नश्वर आहे तरी आत्मा नित्य आहे व त्याला परलोकप्राप्ति आहे’ एवढांच विवेक असतो. कित्येकांना ‘क्षुधा, तृष्णा वगैरे धर्म जीवाला आहेत, परब्रह्माला नाहीत’ असा विवेक असतो. सर्व वैदिक व्यवहार करणाऱ्यांना जरी पहिल्या प्रकारचा विवेक असतो तरी त्यांना दुसऱ्या प्रकारचा विवेक नसतो म्हणून या दृष्टीने वैदिक व्यवहार देखील अविवेकशून्यकच आहेत असे म्हटले आहे.

३७. कारण, आत्मज्ञान ज्ञाले म्हणजे मनुष्य सर्व कर्मापासून निवृत्त होतो.

३८. वरील वाक्यांत वर्णित्याप्रमाणे क्षुधा, तृष्णा वगैरे विकारांनी शहित व संसारापासून मुक्त अशा.

३९. श्रुति देखील अनुमानाप्रमाणे अध्यासाविषयी प्रमाण आहे असे या वाक्यांत सांगितले आहे.

४०. आपल्याहून परके जे स्त्री पुत्र वगैरे त्यांच्या स्वास्थ्य अस्वास्थ्य वगैरे धर्माच्या सारख्या धर्माचा आपल्या देहविशिष्ट आत्म्यावर अध्यास करितो.

४१. अंतःकरणविशिष्ट आत्म्यावर.

४२. आत्म्यावर बुद्धि वगैरेचा अध्यास केल्यामुळे पुरुषाला कर्तृत्व प्राप्त होते. बुद्धि वगैरेवर आत्म्याचा अध्यास केल्यामुळे पुरुषाला चैतन्य प्राप्त होते.

आलेला व पुढे अनंत कालपर्यंत चालणारा, स्वाभाविक, मिथ्याज्ञानरूप, व आत्म्याब्धा ठिकाणी कर्तृत्व व भोक्तृत्व उत्पन्न करणारा अध्यास सर्वलोकप्रसिद्ध आहे. तेव्हां सर्व अनर्थांचा वीजभूत जो हा अध्यास ल्याचे निरसन होऊन आत्मैक्याचे ज्ञान (लोकांना) प्राप्त व्हावे या हेतूने सर्व वेदान्तग्रंथ प्रवृत्त झाले आहेत, आणि हाच सर्व वेदान्तग्रंयांचा अभिप्राय आहे, असे आम्ही या शारीरैकैमीमांसेत सिद्ध करून दाखवू. ज्या वेदान्त-मीमांसेंशास्त्राचे आम्ही आतां व्याख्यान करणार ल्याचे पुढे दिऱ्येले सूत्र हें पहिले सूत्र आहे:—

[येथून पहिल्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. हे पहिले अधिकरण प्रस्तावनेदाखल आहे. खामध्ये पहिले एकच सूत्र आहे. याचा सारांशः—(स. १) आरंभी पहिल्या सूत्रांतील ‘आतां’ या शब्दाच्या अर्थाबद्दल वाद केला आहे. ‘आतां’ शब्द येथे ‘प्रारंभवाचक’ नाही, तसाच तो ‘मंगलार्थक’ ही नाही, किंवा ‘पक्षांतरवोधक’ ही नाही; तर ‘कोणती तरी एक गोष्ट ज्ञात्यानंतर’ अशा अर्थांत येथे घाटला आहे. आतां ती गोष्ट ‘वेदाध्ययन’ घेतां येत नाही. कारण धर्मजिज्ञासेच्याही पूर्वी वेदाध्ययनाची जलू आहे, तेव्हां ब्रह्मजिज्ञासेच्याच पूर्वी वेदाध्ययन करावे लागते असे म्हणतां येत नाही. आतां ती गोष्ट ‘धर्मजिज्ञासा’ होय असेही म्हणतां येत नाही. कारण धर्मजिज्ञासा न होताही ब्रह्मजिज्ञासा होऊं शकते. तसेच धर्मजिज्ञासा व ब्रह्मजिज्ञासा या दोहीमध्ये ‘एकानंतर एक’ असा क्रमद्वय विवक्षित नाही. कारण या दोन जिज्ञासांमध्ये अंगप्रधानभाव नाही, किंवा अधिकृताधिकारिभावही नाही. शिवाय, या दोन जिज्ञासांची फले व त्यांतील विचार्य वस्तु ही निरनिराळी आहेत. धर्मजिज्ञासेचे ‘स्वर्गादिलोकांची प्राप्ति’ हे फल आहे; पण ब्रह्मजिज्ञासेचे ‘मोक्ष’ हे फल आहे. तसेच, धर्मजिज्ञासेत ‘ब्रह्म’ ही विचार्य वस्तु आहे; पण ब्रह्मजिज्ञासेत ‘ब्रह्म’ ही विचार्य वस्तु आहे. शिवाय, या दोन वस्तूचा बोध करून देणारी जी वेदवाक्ये त्यांच्या बोध करून देण्याच्या तप्हाही निरनिराळ्या आहेत. पहिल्या प्रकारची वेदवाक्ये मनुष्याला कर्माविषयी प्रवृत्त करितात, परंतु दुसऱ्या तप्हेची वाक्ये ब्रह्माचे नुसते ज्ञान करून देतात. तेव्हां धर्मजिज्ञासा ज्ञात्यानंतर ब्रह्मजिज्ञासा कदाचित् न होण्याचाही संभव असल्यामुळे ‘धर्मजिज्ञासेनंतर ब्रह्मजिज्ञासा’ असे सांगण्याचा सूत्रकारांचा अभिप्राय असेल असे म्हणतां येत नाही. तर, आतां काय ज्ञात्यानंतर ‘निश्चयानें ब्रह्मजिज्ञासा होणार तें सांगितले पाहिजे. तें हें—‘नित्यवस्तु कोणती आणि अनित्यवस्तु कोणती याचा विचार;’ ‘हा लोकी मिळणारे व परलोकी मिळणारे जे कर्माचे फल त्याचा तिटकारा;’ ‘शम (मनाचा निप्रह) वगैरे साधने;’ आणि ‘मोक्षाची इच्छा.’ या चार गोष्टी ब्रह्मजिज्ञासेची कारणे आहेत हेही यावरुनच

४३. कुसित म्हणजे घाणेरडे जे शरीर तें ‘शारीरक’ होय. त्या शारीरकामध्ये वास करणारा जो जीव तो ‘शारीरक’ होय. ‘तो शारीरक जीव ब्रह्म आहे किंवा तो ब्रह्म नाही’ या विषयीची जी ‘मीमांसा’ (विचार) ती ‘शारीरकमीमांसा’ होय.

४४. वेदान्त म्हणजे वेदांचा अंत्य भाग, म्हणजे उपनिषदें; त्यांची मीमांसा म्हणजे आदरपूर्वक विचार. उपनिषदांतील वाक्यांचा जो अन्यंत गहन अर्थ त्याचा निर्णय केल्यानें मोक्षरूप परम पुरुषार्थ साध्य होतो. म्हणूनच त्यांचा विचार आदरपूर्वक केला पाहिजे. त्या विचाराचे शाब्द म्हणजे ज्याच्या योगानें तो विचार शिकविला जातो म्हणजे शिष्यांना यथारांग कळविला जातो तो ग्रंथ (भा.).

सिद्ध होतें; वं हेच 'या कारणास्तव' असें म्हणण्यानें सूत्रकारांनी सांगितले आहे. सूत्रांतील 'ब्रह्मजिज्ञासा' या शब्दाचे दोन अर्थ होतात:—'ब्रह्माच्या ज्ञानाची इच्छा हा एक, आणि ब्रह्माखंडंधीं ज्ञानाची इच्छा' हा दुसरा. 'ब्रह्मासंबंधीं ज्ञानाची इच्छा' म्हणजे ब्रह्म व ब्रह्मासंबंधीं ज्या इतर वस्तू त्या सर्वांच्या ज्ञानाची इच्छा. हा दोन अर्थीपैकी 'ब्रह्मजिज्ञासा' शब्द उच्चारल्यावरोबर पर्हिला अर्थ मनांत येतो; म्हणून तोच येथें घ्यावा हें रास्त आहे. शिवाय, 'ब्रह्माचा विचार करावा' असें सांगितले म्हणजे ब्रह्मासंबंधीं इतर गोष्टीचाही विचार करावा असें सांगितले आहे असें अर्थात् सिद्ध होतें; ब्रह्मजिज्ञासा या शब्दाचा तितका अर्थ घेण्याचे कारण नाही. 'ब्रह्माच्या ज्ञानाची इच्छा' म्हणजे ब्रह्माचा साक्षात्कार व्यावा अशी इच्छा. 'ब्रह्मासाक्षात्कार होणे' ही अत्यंत इष्ट गोष्ट आहे. कारण, हिच्या योगानेच सर्व संसाराला कारण जी अविद्या तिचा नाश होतो. आतां तें ब्रह्म अप्रसिद्ध आहे असे म्हणतां येत नाही. कारण जर तें अप्रसिद्ध असतें, तर त्याच्या ज्ञानाची इच्छाच कोणाला झाली नसती. शिवाय ब्रह्म म्हणजे आत्मा होय; आणि आत्म्याचे प्रत्येक प्राणिमात्राला 'मी आहे' अशा रूपाने ज्ञान आहेच. तेव्हां ब्रह्म हें प्रसिद्धच आहे. परंतु, ब्रह्म जरी 'आत्मा' या सामान्य रूपाने प्रकिळिंद आहे तरी त्याच्या विशेष स्वरूपाविषयीं फार मतभेद आहे. कारण 'मी आहे' असा अनुभव सर्व लोकांना जरी आहे तरी तो मी म्हणजे कोण? कां देह, कां इंद्रिये, कां मन, किंवा दुसरेच कांही आहे, हें मात्र कांही मनुष्यांना समजत नाही; व त्यामुळेच आत्म्याविषयीं अनेक लोकांचीं अनेक भर्ते आहेत. आतां त्यांपैकी एखादे मत धरून जर मनुष्य वागेल तर त्याला मोक्ष तर मिळणार नाहीच, पण उलट 'तो संसाररूपी अनर्थीत पडेल. याकरितां मनुष्याच्या भनांत 'मुक्त व्यावे' असें जर असेल तर त्याला खरा आत्मा कोण व त्याचे ज्ञान कसें होतें तें समजले पाहिजे; म्हणून याचं गोष्टीचा येथें सूत्रकारांनी विचार केला आहे.]

॥ अथातो ब्रह्मजिज्ञासा ॥ १ ॥

१ आतां या (कारणा-)स्तव ब्रह्मजिज्ञासा. (१)

या सूत्रांत 'आतां' हा शब्द आनंदर्यवाचक आहे, प्रारंभवाचक नव्हे. कारण ब्रह्मजिज्ञासेचा (येथे) आरंभ व्यावयाचा नाही. बरें, 'आतां' या शब्दाचा 'मंगल'

१. 'नंतर' अशा अर्थाचा.

२. ब्रह्मजिज्ञासा म्हणजे ब्रह्मज्ञानाची इच्छा. 'आतां' हा शब्द प्रारंभवाचक घेतला म्हणजे 'ब्रह्मज्ञानाच्या इच्छेला आरंभ करतो' असा सूत्राचा अर्थ होईल. पण तो बरोबर नाही. कारण ब्रह्मज्ञानाच्या इच्छेचा आरंभ या ठिकाणी करावयाचा नाही. प्रत्येक अधिकरण-मध्ये 'ब्रह्मज्ञान व्यावे' अशी इच्छा केलेली नाही, तर 'ब्रह्म म्हणजे काय हें कल्याची इच्छा उत्पन्न होऊन त्या ब्रह्माविषयीं विचार केला आहे (र.). इच्छा ही विचाराची प्रवर्तक असल्यामुळे विचार त्या इच्छेचा प्रवर्तक होऊं शकत नाही. तेव्हां इच्छा प्रवृत्त होत नसल्यामुळे तिचा आरंभ या ठिकाणी होऊं शकत नाही (आ.).

३. संस्कृत 'अथ' शब्द जसा मंगलवाचक आहे तसा 'आतां' हा मराठी शब्द नाही; म्हणून या ठिकाणी 'आतां' या शब्दावरची शंका मूळ शब्द 'अथ' यावरची आहे असे समजावै.

हाही अर्थ (येये) घेतां येत नाही. कारण ‘ मंगल ’ हा अर्थाचा (‘ आतां हा कारणास्तव ब्रह्मजिज्ञासा ’ या) वाक्यार्थमध्ये अन्वय होत नाही. (आतां निर्विग्रह रीतीने हा ग्रंथ तडीस जावा म्हणून शिष्टाचाराला अनुसरून या ग्रंथाच्या आरंभी मंगल केले पाहिजे ही गोष्ट खरी आहे; पण) ! ‘ आतां ’ शब्द अन्य अर्थी योजिला असतांनाच ला शब्दाच्या नुसत्या श्रवणाने हें मंगलप्रयोजन सिद्ध होते. वरे, ‘ आतां ’ शब्दाला प्रथम पक्षाची अपेक्षा आहे (म्हणजे ‘ आतां ’ शब्द पक्षांतरबोधक आहे) असे जरी मानले तरी एकंदरीने या अर्थाहून ‘ आनंतर्य ’ हा अर्थ भिन्न होत नाही. तेव्हां ‘ आतां ’ शब्द तेये आनंतर्यवाचक आहे असे ठरल्यामुळे धर्मजिज्ञासेला जशी पूर्वीच्या वेदाध्ययनाची नियमाने अपेक्षा असते, तशी ब्रह्मजिज्ञासेलाही पूर्वीच्या कोणत्या गोष्टीची नियमाने अपेक्षा आहे तें सांगितले पाहिजे. वेदाध्ययनाची अपेक्षा तर धर्म-जिज्ञासा व ब्रह्मजिज्ञासा या दोहीना सारखीच (असल्यामुळे ब्रह्मजिज्ञासेला ‘ वेदाध्ययन ’ याच पूर्वीच्या गोष्टीची अपेक्षा आहे असे म्हणतां येत नाही). वरे, ब्रह्मजिज्ञासेला ‘ कर्मकांडाचे ज्ञान ’ या विशेष गोष्टीची अपेक्षा आहे असे म्हणावे तर तसेही म्हणतां

४. वाक्यार्थमध्ये पदांच्या अर्थाचाच अन्वय होतो. परंतु मंगल हा ‘ अथ ’ शब्दाचा अर्थ नाही; केवल मृदंगध्वनीप्रमाणे ‘ अथ ’ शब्दश्रवणाचे मंगल हें कार्य आहे; व कार्याचा वाक्यार्थीत अन्वय झालेला व्यवहारात दिसत नाही (भा.).

५. मुळांतील संस्कृत ‘ फलतः ’ शब्दाचा ‘ एकंदरीने ’ असा अर्थ आम्ही भागतीला अनुसरून घेतला आहे. गोविंदानंद व आनंदगिरि हे ‘ फलतः ’ शब्दाचा अर्थ ‘ फलाचा ’ असा घेतात. परंतु हा अर्थ सरळ नसल्यामुळे आम्ही तो टाकून दिला आहे.

६. हा ठिकाणी पूर्वपक्ष्याचे असे म्हणणे आहे की ‘ अथ ’ शब्द आनंतर्यवाचक न घेतां पक्षांतरबोधक व्यावा. त्यावर असे उत्तर की ‘ अथ ’ शब्द पक्षांतरबोधक आहे म्हणजे कोणता तरी एक पक्ष अगोदर सांगून मग ब्रह्मजिज्ञासारूप पक्षांतर म्हणजे दुसरा पक्ष सांगितला आहे असे ‘ अथ ’ शब्द सुचवितो; परंतु ब्रह्मजिज्ञासेच्या पूर्वीं कोणताच पक्ष सांगितलेला नाही; तेव्हां ‘ अथ ’ शब्द ‘ पक्षांतर ’ कसे सुचवील ? वरे, आतां असे म्हणशील की “ ज्या अर्थी येचे ब्रह्मविचाररूप फल सांगितले आहे त्या अर्थी त्या फलाला साधनाची अपेक्षा असल्यामुळे साधनरूप पक्ष पूर्वीं सांगितला पाहिजे असे अर्थात् सिद्ध होते. साधनरूप प्रथम पक्ष सांगून आतां फलरूप द्वितीय पक्ष सांगितला आहे असे ‘ अथ ’ हा शब्द सुचवितो ” तर यावर आमचे उत्तर असे की, जर दोन्ही पक्षांमध्ये (एक पक्ष साधन व दुसरा पक्ष फल असा) साधनफलभाव आहे असे मानले, तर या साधनफलभावाच्या ज्ञानाला आनंतर्याची अवश्य जरूर आहे. कारण ज्या दोन वस्तुमध्ये हा साधनफलभाव असतो त्या वस्तुमध्येच ‘ एकानंतर दुसरे ’ असे आनंतर्य असते. तेव्हां ‘ अथ ’ हा शब्द आनंतर्यवाचक घेतला म्हणजेच दोन पक्षांमध्ये एक साधन व एक फल असा साधन-फलभाव संभवतो. नुसता पक्षान्तरबोधक ‘ अथ ’ शब्द घेतला तर हा साधनफलभाव संभवत नाही. कारण ‘ त्याहून हा दुसरा ’ असे म्हटल्याने दुसरा पक्ष फल व पहिला पक्ष साधन असे संभवत नाही. उदा०—‘ बैलाहून हा दुसरा घोडा ’ असे म्हटल्याने घोडा ‘ बैलाचे फल आहे ’ किंवा ‘ बैल घोड्याचे साधन आहे ’ असे म्हणतां येत नाही. परंतु ‘ त्याच्या नंतर हा दुसरा

येत नाहीं. कारण धर्मजिज्ञासेच्या आधीं सुद्धां जो वेदांताचा अभ्यास करील त्याला ब्रह्मजिज्ञासा होऊं शकते. जसा हृदयादिकांच्या अवदानांचा ‘अमुकानंतरच अमुक’ असा क्रम विवक्षित आहे, तसा (‘धर्मजिज्ञासेनंतर ब्रह्मजिज्ञासा असा’) येथे क्रम विवक्षित नाहीं. कारण धर्मजिज्ञासा आणि ब्रह्मजिज्ञासा यांचा ‘एक अंग व एक प्रधान’ असा, किंवा ‘एका गोष्टीत जो अधिकृत त्यालाच दुसऱ्या गोष्टीत अधिकार’ असा, संबंध मानण्याला कांहीं प्रमाण नाहीं. शिवाय, धर्मजिज्ञासा आणि ब्रह्मजिज्ञासा या दोहींची फले निरनिराळीं असून त्यांतील विचार्य वस्तूही निरनिराळ्या आहेत. धर्मज्ञानाचे अभ्युदय हें फल आहे, आणि त्याला (यज्ञयागादि) कर्म करण्याची जरूर आहे. परंतु ब्रह्मज्ञानाचे फल तर मोक्ष आहे. शिवाय, त्याला कर्म करण्याचीही जरूर नाहीं. तसेच साध्ये असा जो धर्म तो धर्मजिज्ञासेत ‘विचार्य’ आहे, व तो आपल्या

पक्ष’ असें म्हटल्यानें ‘पहिला पक्ष साधन व दुसरा पक्ष फल’ असें संभवते. उदा०-‘उद्योगानंतर कार्यसिद्धि’ असें म्हटले असतां ‘उद्योग हें साधन व कार्यसिद्धि हें फल’ असें समजते. यावरून ‘अथ’ शब्द आनंतर्याचक घेतला पाहिजे हें उघड आहे.

७. ‘अवदान’ म्हणजे कापणे. ब्राह्मणंथामध्ये असें सांगितले आहे कीं (यश करणारा मनुष्य) प्रथम हृदयाचा तुकडा कापतो, नंतर जिवेचा, व नंतर वक्षस्थळाचा. या ठिकाणी जसा क्रम विवक्षित आहे तसा ‘धर्मजिज्ञासेनंतर ब्रह्मजिज्ञासा’ असा क्रम विवक्षित नाहीं.

८. क्रम दोन ठिकाणी संभवतो. जर एक गोष्ट अंग व दुसरी प्रधान असेल तर त्या ठिकाणी कर्ता एक असल्यामुळे; तसेच एका कर्त्याला दोन्ही गोष्टी एकदम करतां येत नसल्यामुळे तेथे क्रम विवक्षित असतो. ‘उदाहरणार्थ, प्रयाज इष्टि व दर्शपूर्णमास इष्टि यांमध्ये अंगप्रधानभाव असल्यामुळे अगोदर प्रयाज इष्टि करून नंतर दर्शपूर्णमास इष्टि करावी असा क्रम विवक्षित आहे. तसेच, जर एका गोष्टीचा अधिकार मिळाल्याशिवाय दुसऱ्या गोष्टीच; अधिकार मिळत नाहीं असें असेल, तर त्या ठिकाणी देखील दोन्ही गोष्टीचा कर्ता एक असल्यामुळे व एक गोष्ट केल्याशिवाय दुसरी गोष्ट करण्यास अधिकार पोंचत नसल्यामुळे तेथे क्रम विवक्षित आहे. उदाहरणार्थ—‘दर्शपूर्णमास इष्टि केल्यानंतर सोमयाग करावा.’ येथे इष्टि केल्यावरच यागाचा अधिकार प्रात होतो म्हणून क्रम विवक्षित आहे. धर्मजिज्ञासा व ब्रह्मजिज्ञासा यांमध्ये ‘गृहस्थाश्रम जो करील त्यालच संन्यास घेण्याचा अधिकार’ (म्हणजे जो गृहस्थाश्रमाविषयी अधिकृत तोच संन्यासाला अधिकारी) असा आधिकृताविकारिभावरूप संबंध नाहीं. कारण, जर एखाद्याला पूर्वजन्माच्या संस्कारामुळे अंतःकरणशुद्धि झाली असेल तर त्यानें गृहस्थाश्रम न करिताही संन्यास घेऊन ब्रह्मजिज्ञासा करावी असें श्रुतीत सांगितले आहे.

९. ‘साध्य’ म्हणजे प्राप्त करून घेण्याला योग्य. यज्ञयागादि वैदिक कर्मे केली असतां धर्म प्राप्त होतो; म्हणून धर्म हा ‘साध्य’ आहे असें म्हटले आहे. श्रुतीवरून धर्माचें ज्ञान ज्ञानाच्यानंतर मनुष्य तो धर्म प्राप्त करूत घेण्यास प्रवृत्त होतो, म्हणून तो धर्म ‘आपल्या ज्ञानाच्या वेळी अस्तित्वांत आलेला’ नसतो असें म्हटले आहे. तसेच, यज्ञयागादि कर्मे हीं मनुष्याच्या कृती- (प्रयत्ना-) वांचून होत नाहीत. म्हणून धर्माची उत्पत्ति ‘पुरुषाच्या कृती-वर अवलंबून असते’ असें म्हटले आहे.

ज्ञानाच्या वेळी अस्तित्वांत आलेला नसतो; कारण त्याची उत्पत्ति पुरुषाच्या कृतीवर अवलंबून असते.'^१ या (ब्रह्मजिज्ञासें)त तर सिद्ध असें जें ब्रह्म तें विचार्य आहे; व तें नित्यसिद्ध असल्यामुळे त्याची उत्पत्ति पुरुषाच्या कृतीवर अवलंबून नाहीं. शिवाय, या (दोन शास्त्रांतील) चोदनांच्या प्रवृत्तीही निरनिराक्षया आहेत. धर्माला प्रमाण जी चोदनै ती आपला विषय जो धर्म त्याविषयी पुरुषाला प्रवृत्त करूनच त्याला त्या धर्माचें ज्ञान करून देते. परंतु ब्रह्माला प्रमाण जी चोदनै ती पुरुषाला केवळ ब्रह्माचें ज्ञानच करून देते; (ब्रह्माविषयी त्याला प्रवृत्त करीत नाहीं. ब्रह्म हें नित्यसिद्ध असल्यामुळे प्रवृत्तीचा विषय होऊं शकत नाहीं. कारण) ज्ञान हें चोदनेपासून उत्पन्न होत असल्यामुळे ती चोदना त्या ज्ञानाविषयी पुरुषाला प्रवृत्त करीत नाहीं. जसें इंद्रिय आणि पदार्थ यांच्या संयोगाने (उत्पन्न होणारे जें पदार्थज्ञान त्या) पदार्थज्ञानाविषयी तो संयोग पुरुषाला प्रवृत्त करीत नाहीं, तसें हें होय. तेव्हां ज्या गोष्टीनंतर ब्रह्मजिज्ञासा करावी असा उपदेश (सूत्रकारांनी) केला आहे, त्या गोष्टी कोणत्या हें सांगणे अवश्य आहे. त्या गोष्टी ह्या :—'नित्यवस्तू म्हणजे काय व अनित्यवस्तू म्हणजे काय यांतील भेद, ऐहिक आणि पारलौकिक फलभोगांविषयी तिरस्कार, शमदर्मादि साधनांची प्राप्ति, आणि मोक्षाची इच्छा.' या चार गोष्टी प्राप्त ज्ञाल्या असतील तर धर्मजिज्ञासेनंतर, (इतकेंच नाहीं तर) धर्मजिज्ञासेच्या पूर्वीं देखील

१०. केवळ फलांची स्वरूपे भिन्न आहेत इतकेंच नाहीं, तर त्या फलांच्या उत्पत्तीचे प्रकारही भिन्न आहेत (भा.).

११. सदा आहेच, कधीं नाहीं असें नाहीं (भा.)

१२. न कळलेल्या गोष्टी कळवून देणारे जें वेदवाक्य त्याला 'चोदना' म्हणतात. त्या चोदनेच्या ज्या प्रवृत्ती म्हणजे बोध करून देण्याच्या तन्हा (र.) किंवा शक्ती (ब्र.) त्याही भिन्न असल्यामुळे ज्ञेय वस्तू भिन्न आहेत; त्या केवळ स्वरूपानेंच भिन्न नाहींत.

१३. 'स्वर्गाची इच्छा करणाऱ्या गनुध्यानें अग्निष्ठोम यज्ञ करावा' इत्यादि ब्राह्मण-ग्रंथांतील वाक्ये.

१४. 'हा आत्मा ब्रह्म आहे' इत्यादि उपनिषदांतील वाक्ये.

१५. कारण ज्ञान हें त्या चोदनेच्या व्यापारामुळें प्राप्त झाले असल्यामुळे पुन्हा त्याच्या प्राप्तीविषयीं पुरुषाची प्रवृत्ति संभवत नाहीं; म्हणून त्या ज्ञानाविषयीं चोदना ही प्रवर्तक होत नाहीं.

१६. मनाचे सर्व लौकिक व्यापार निष्फल आहेत असें समजून त्यांचा जो त्याग त्याला 'शम' म्हणतात. त्याप्रमाणेंच बाह्यद्विद्यांच्या व्यापारांचा जो त्याग त्याला 'दम' म्हणतात. 'आदि' शब्दानें उपरति, तितिक्षा, समाधान आणि भ्रद्वा ही व्यावी. अंतःकरणशुद्धि ज्ञाल्यावर नित्य कर्माचा देखील विधिपूर्वक त्याग करणे याला 'उपरति' म्हणतात. शीतउष्ण, सुखदुःख इत्यादि ज्या वस्तूंच्या जोड्या त्यांना सहन करणे ही 'तितिक्षा' होय निद्रा, आलस्य व प्रमाद यांचा त्याग करून मनाची सावधगिरी ठेवणे हें 'समाधान' होय; व सर्व ठिकाणी आस्तिक्यशुद्धि हीच 'श्रद्धा' होय (आ.).

ब्रह्मजिज्ञासा आणि ब्रह्मज्ञान हीं घडूऱ्य शक्तील. पण त्या प्राप्त ज्ञाल्या नसतील तर ब्रह्म-जिज्ञासा आणि ब्रह्मज्ञान हीं (कर्धीही) घडणार नाहीत. यावरून ‘ वर वर्णिलेल्या चार गोष्टी प्राप्त ज्ञाल्यानंतर ’ असा अर्थ ‘ आतां ’ या शब्दानें सुचविला जातो असें सिद्ध झाले.

‘ या कारणास्तव ’ (संस्कृत ‘ अतः ’) हा शब्द हेतुबोधीकै आहे. ज्या अर्थी ‘ इहलोकीं कर्मने संपादिलेले भोग जसे क्षय पावतात तसेच परलोकींही पुण्याने संपादिलेले भोग क्षय पावतात ’ (छा. ८।१।६) इत्यादि साक्षात् वेदवाक्ये अभ्युदय-प्राप्तीचीं साधने जीं अग्निहोत्रादि कर्मे त्यांचीं फले अनित्य असतात असें सांगतात, व ज्या अर्थीं ‘ ब्रह्मवेत्याला ब्रह्म प्राप्त होतें ’ (तैत्ति. २।१) इत्यादि वेदवाक्येच ब्रह्मज्ञानापासून (मोक्षरूप) परम पुरुषार्थ सिद्ध होतो असें सांगतात, त्या अर्थीं ‘ पूर्वोक्त चार गोष्टी ब्रह्मजिज्ञासेचीं साधने आहेत ’ असें सिद्ध झालें; व हीं साधने प्राप्त ज्ञाल्यावर (पुरुषाने) ब्रह्मजिज्ञासा करावी (असा सूक्षकारांचा अभिप्राय आहे).

‘ ब्रह्मजिज्ञासा ’ म्हणजे ब्रह्माची जिज्ञासा. ‘ ब्रह्म ’ म्हणजे ‘ या जगाची उत्पत्ति वौरे ज्यापासून (होतात) तें ’ अशा रीतीने या दुसऱ्या सूत्रांत ज्याचें स्वरूप वर्णिलें आहे तें, म्हणजे ‘ सर्व जगाचें कारण ’. ‘ब्रह्म’—(शब्दाचा या ठिकाणीं हाच अर्थ विवक्षित असल्यामुळे त्या) शब्दाचा येथे जात्यौदिक दुसरा अर्थ आहे काय अशी शंका घेऊं नये.

१७. वर सांगितलेले साधनचतुष्टय हें ब्रह्मजिज्ञासेला कारण आहे असें ‘ अतः ’ शब्द सुचवितो. ‘ कशाल्या नंतर ? अर्थात् साधनचतुष्टय प्राप्त ज्ञाल्यानंतर ’ अशा रीतीने साधन-चतुष्टय ब्रह्मजिज्ञासेला कारण आहे असें जरी ‘ अथ ’ शब्द अर्थात् सुचवितो, तरी या अर्थात् प्राप्त ज्ञाल्या साधनचतुष्टयाच्या कारणत्वाबद्दल कांहीं जणांनां आक्षेप आणिले आहेत त्यांचे निरसन करून साधनचतुष्टय ब्रह्मजिज्ञासेला कारण आहे हें सिद्ध करण्याकरितां हेतुवाचक ‘ अतः ’ शब्द पुन्हां घातला आहे.

१८. पहिल्या श्रुतीत ‘ ऐहिक सुखें जरी अनित्य आहेत तरी पारलौकिक सुखें नित्य आहेत, स्थॄन त्यांविषयीं वैराग्य उत्पन्न होणार नाही, व ब्रह्मजिज्ञासेचा कारण जें वैराग्य तें उत्पन्न झालें नाहीं स्थॄनजे ब्रह्मजिज्ञासाही होणार नाही ’ या आक्षेपाचें निरसन केले आहे. तें असें— जशी ऐहिक सुखें अनित्य आहेत तरीं पारलौकिक सुखेही अनित्य आहेत असें प्रत्यक्ष श्रुतीने शांगितले असल्यामुळे आत्माखेरीज सर्व वस्तू अनित्य आहेत असा निश्चय होतो; व त्यामुळे त्या सर्व वस्तूंविषयीं वैराग्य प्राप्त होतें. तसेच, दुसऱ्या श्रुतीत ब्रह्मवेत्याला मोक्षरूप नित्यफल प्राप्त होतें असें सांगितले असल्यामुळे त्या नित्यफलाविषयीं इच्छा स्थॄनजे मुमुक्षा उत्पन्न होते. तेम्हां या दोन श्रुतीवरून वर सांगितलेले साधनचतुष्टय ब्रह्मजिज्ञासेला कारण आहे व तें कारण प्राप्त ज्ञाल्यानंतरच ब्रह्मजिज्ञासारूप कार्य होऊं शकतें असें सिद्ध झाले.

१९. ‘ब्रह्म’ शब्दाचे ब्राह्मण जातीतील एक मनुष्य, जीव, वैद, ब्रह्मदेव इत्यादि दुसरे पुष्कळ अर्थ आहेत. परंतु येथे ‘ब्रह्म’ शब्दाचा ‘सर्व जगाचें कारण’ हाच अर्थ विवक्षित आहे.

‘ब्रह्माची’ ही कर्मबोधक षष्ठी ध्यावी, संबंधबोधक घेऊँ^{२०} नये. कारण जिज्ञासेला जिज्ञासैये वस्तूची अपेक्षा आहे, आणि येथें तर (ब्रह्माशिवाय) दुसऱ्या जिज्ञास्य वस्तूचा उल्लेख केलेला नाही. आतां येथें कोणी असें म्हणेल की “ संबंधबोधक षष्ठी घेतली असतांही ‘जिज्ञासेचे कर्म ब्रह्म होय ’ या गोष्टीला कांही विरोध येत नाही. कारण, (षष्ठीचा अर्थे जो) सामान्यसंबंध त्यामध्ये (कर्मरूप) विशेषसंबंधाचा समावेश होतो; ” तर त्यावर ओमचे उत्तर असें की अशा रीतीने ब्रह्माचे प्रत्यक्षकर्मत्व टाकून सामान्य-संबंधाच्या द्वारे (त्याजवर) अप्रत्यक्ष-कर्मत्वाची कल्पना करणे फुकट प्रयत्न अैहे. आतां तूं म्हणशील की ‘ हा प्रयत्न फुकट नव्हे. कारण या प्रयत्नामुळे ब्रह्मसंबंधीं सर्व गोष्टींचा विचार करण्याविषयींची सूत्रकाराने प्रतिज्ञा केली आहे असें सूचित होते, ’^{२१}

२०. ब्रह्म जाणावयाची जी इच्छा ती ब्रह्मजिज्ञासा. या ठिकाणी ‘ब्रह्म’ हें ‘जाणणे’ या कियापदाचे कर्म होय. हाच ‘ब्रह्माची’ यांतील षष्ठीविभक्तीचा अर्थ होय. ‘ब्रह्मासंबंधीं त्या प्रमाण वैरे गोष्टी त्या जाणावयाची इच्छा’ असा ‘ब्रह्मजिज्ञासा’ शब्दाचा अर्थ घेऊँ नये; कारण वाक्यांतील ‘ब्रह्म’ हें उक्त कर्म टाकून ‘प्रमाण वैरे गोष्टी’ हें अध्याहृत कर्म घेणे वरोबर नाही.

२१. जी वस्तु जाणावी अशी इच्छा केली जाते ती.

२२. षष्ठीविभक्तीचा अर्थ नुसता संबंध होय. आतां हा संबंध निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचा असतो. उदा०—‘ब्रह्माचे ज्ञान’ या प्रयोगांत ब्रह्म हें ज्ञानाचे कर्म आहे, म्हणून या प्रयोगांत षष्ठीचा अर्थ कर्मत्वरूप संबंध आहे. ‘मेधाचे गडगडणे’ या प्रयोगाचा अर्थ ‘भेषानें केलेले गडगडणे’ असा आहे, म्हणजे या प्रयोगांत षष्ठीचा अर्थ कर्तृत्वरूप संबंध आहे. तसेच, ‘राजाचा पुत्र’ या प्रयोगांत षष्ठीचा अर्थ पितापुत्रभावसंबंध आहे. तेव्हां या ठिकाणी पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें की ‘ब्रह्माची जिज्ञासा’ या प्रयोगांत षष्ठीचा अर्थ ‘नुसता संबंध’ ध्यावा. कारण कर्मत्वरूपसंबंध हा एक विशेष प्रकारचा संबंध असल्यामुळे त्याचा नुसत्या संबंधांत अंतर्भाव होतो. यावर सिद्धांताचे उत्तर असें की षष्ठीचा अर्थ कर्मत्वरूप जो विशेष प्रकारचा संबंध तोच ध्यावा. कारण तसा अर्थ घेतला म्हणजे ‘ब्रह्म हें जिज्ञासेचे कर्म आहे’ असें राक्षात् (म्ह० प्रत्यक्ष रीतीने) कळतें. ‘नुसता संबंध’ अर्थ घेतला तर ब्रह्म हें जिज्ञासेचे कर्म आहे असें परंपरेने (म्ह० अप्रत्यक्ष रीतीने) कळतें. कारण षष्ठीचा अर्थ ‘सामान्य-संबंध’ असें कळल्यावर आपल्याला विचार करावा लागतो की या ठिकाणी कोणता विशेष प्रकारचा संबंध आहे; आणि नंतर तो संबंध कर्मत्वरूप आहे असें आपल्याला ज्ञान होतें. तेव्हां अशा रीतीने ‘ब्रह्म हें जिज्ञासेचे कर्म आहे’ असें प्रत्यक्ष रीतीने न कळतां अप्रत्यक्ष रीतीने कळतें. तेव्हां हा प्रयत्न व्यर्थ आहे.

२३. संबंधबोधक षष्ठी घेतली म्हणजे ब्रह्माच्या विचारावरोबर ब्रह्माविषयीच्या लक्षण, प्रमाण, सुकृत, ज्ञान, साधन, व फल या सर्वांचाही विचार करावा अशी प्रतिज्ञा सूत्रकाराने केली असें समजतां येतें. कारण ब्रह्माचे लक्षण काय? ब्रह्माच्या अस्तित्वाविषयीं प्रमाण काय? वैरे सर्व गोष्टीचा विचार ब्रह्मज्ञानाला आवश्यक असल्यामुळे या सर्व गोष्टीच्या विचाराचा ब्रह्माचीं संबंध आहे. परंतु कर्मबोधक षष्ठी घेतली म्हणजे ब्रह्माचाच फक्त विचार करावा अशी प्रतिज्ञा केली असें सुचविलें जातें.

तर हे तुझे म्हणणे वरोबर नाही. कारण प्रधान वस्तूचा स्वीकार केला म्हणजे त्याला अवश्य लागणाऱ्या इतर गोष्टीचाही अर्थातच स्वीकार केला जातो. (ब्रह्म हे) 'ज्ञानानें प्राप्त करून घ्यावें' अशी ब्रह्माबदल अस्यंत इच्छा असल्यामुळे ब्रह्म येथे प्रधान होय. तें जे प्रधान ब्रह्म—जिज्ञासेचे कर्म—त्याचा उल्लेख केला म्हणजे ज्यांचीं जिज्ञासा ज्ञात्यावांचून ब्रह्माची जिज्ञासा होत नाही अशा अन्य गोष्टीचीहि जिज्ञासा अर्थातच प्राप्त होते. तिचा पृथक् उल्लेख करावयास नको. जसे 'हा राजा चालला आहे' असे म्हटले असतां 'परिवारासह राजा चालला आहे' असे अर्थातच समजते (तें निराळे सांगावयास नको); त्याप्रमाणेच वरील गोष्ट होय. शिवाय, (ब्रह्म हे जिज्ञासेचे प्रत्यक्ष कर्म आहे असे घेणे) श्रुतीलाही अनुसरून आहे. 'ज्यापासून ही भूतें^{११} उत्पन्न होतात' इत्यादि [तै. ३।१] श्रुती 'तें जाणण्याची इच्छा कर, तें ब्रह्म' अशा रीतीने ब्रह्म हे जिज्ञासेचे प्रत्यक्षकर्म आहे असे दर्शवितात; कर्मबोधक बष्टी घेतली म्हणजेच तें सूत्राशीं जुळते. यावरून 'ब्रह्माची' ही कर्मबोधक बष्टी आहे असे सिद्ध झाले.

आतां 'जिज्ञासा' म्हणजे जाणण्याची इच्छा. 'जिज्ञासा' शब्दांतील 'स' या प्रत्ययाचा अर्थ जी 'इच्छा' तिचे साक्षात्कारापर्यंत ज्ञान हे कर्म होई. कारण इच्छा ही नेहमी फलाला अनुलक्ष्यून असते; (व इच्छेचे जे फल तेच त्या इच्छेचे कर्म होय. या ठिकाणी ज्ञानेच्छेचे साक्षात्कारापर्यंत ज्ञान हे फल असल्यामुळे तेच ज्ञानेच्छेचे कर्म होय). ज्ञानरूप साधनाने ब्रह्माचा साक्षात्कार व्हावा ही गोष्ट (या शास्त्रांत) इष्ट अैहि. कारण ब्रह्माचा साक्षात्कार हाच पुरुषार्थ होय. आणि हा पुरुषार्थ एवड्याच्य करितां की हात्याच योगाने सकल संसाराचे बीज जी अविद्या तिचा व तिच्यामुळे होणाऱ्या अनर्थाचा नाश होतो. यावरून 'ब्रह्माची जिज्ञासा करावी' (असा एकंदर सूत्रार्थ झाला).

आतां तें ब्रह्म प्रसिद्ध आहे किंवा अप्रसिद्ध आहे? जर प्रसिद्ध असेल तर त्याची जिज्ञासा करण्याची जरूर नाही, आणि जर अप्रसिद्ध असेल तर त्याची

२४. ब्रह्मदेवापासून तों अगदी लहानशा तृणांकुरापर्यंत सर्व वस्तू (तै. भा.).

२५. वस्तूचे ज्ञान झाले नाही तर त्या वस्तूविषयी इच्छा उत्पन्न होत नाही असा अनुभव आहे. तेव्हां ब्रह्मशान अगोदर ज्ञात्याखेरीज ब्रह्मजिज्ञासा होऊं शकत नाही; म्हणजे ब्रह्मशान हे ब्रह्मजिज्ञासेचे कारण होय. पण ब्रह्मशान तर ब्रह्मजिज्ञासेचे फल म्हणून सांगितले अैहि. तेव्हां ब्रह्मशान हे ब्रह्मजिज्ञासेचे कारण कसे होईल अशी शंका येते व तिच्यावर उत्तर असे की ब्रह्माविषयीचे सामान्यशान हे ब्रह्मजिज्ञासेचे कारण होय, व ब्रह्माचा साक्षात्कार हे ब्रह्माविषयीचे फल होय; व जे फल तेच कर्म होय.

२६. उपनिषद्वाक्यांवरून ब्रह्मशान झाले म्हणजे मग ब्रह्माचा साक्षात्कार होतो. तेव्हां ब्रह्मशान हे साधन, व ब्रह्मसाक्षात्कार त्या साधनाचे फल होय. साधन व फल ही निराळी असतात म्हणून शान व साक्षात्कार एकच आहेत अशी शंका घेऊं नये.

जिज्ञासा करणे शक्यच नाहीं (अशी शंका येते. या शंकेचे उत्तरः—) निलै^४, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त अशा स्वभावाचें, तसेच, सर्वज्ञ आणि सर्वशक्तियुक्त असें ब्रह्म प्रसिद्धच आहे. कारण ‘ब्रह्म’ शब्दाची व्युत्पत्ति पाहिली असतां ‘बृहू’ धातृज्या अर्थाच्या अनुरोधाने नित्यशुद्धत्वादि अर्थाची त्या शब्दापासून प्रतीति होते.^५ तसेच, ब्रह्म हे सर्वांचा आत्मा असल्यामुळेही त्याचे अस्तित्व प्रसिद्ध आहे. कारण सर्व लोकांना (‘मी आहें’ असें) आत्म्याच्या अस्तित्वाचे ज्ञान होत असते; ‘मी नाहीं’ असें होत नाहीं. जर आत्म्याचे अस्तित्व प्रसिद्ध नसते, तर सर्व लोकांना ‘मी नाहीं’ अशी प्रतीति ज्ञाली असती. आणि आत्मा हेच ब्रह्म होय. (शंका:—) तर मग लोकांत ब्रह्म हे ‘आत्मा’ या रूपाने जर प्रसिद्ध आहे तर ते ज्ञात आहेच, तेव्हां त्याची जिज्ञासा करण्याची जरूर नाही हा दोष पुढ्हां येतोच. (उत्तरः—हा दोष येत नाहीं.) कारण (जरी ब्रह्माचे ‘आत्मा’ हे सामान्यरूप पूर्ण ज्ञात आहे, तरी) त्याच्या विशेषस्वरूपाविषयी मतभेद आहे. ‘चैतन्यरूप गुणाने युक्त जो देह तोच आत्मा’ असें प्राकृतीं लोक आणि चार्वाक^६ मानतात. ‘चेतन इंद्रिये हीच आत्मा’ असें दुसरे

२७. ‘नित्य’ म्हणजे देश, काल, व वस्तु इत्यादि उपाधीनीं रहित; ‘शुद्ध’ म्हणजे अविद्यादिदोषरहित; ‘बुद्ध’ म्हणजे जडत्वरहित; आणि ‘मुक्त’ म्हणजे बन्धकालीही स्वतः बन्धरहित.

२८. ‘बृहू’ धातृचा अर्थ ‘बृद्धि’ किंवा ‘महत्व’ होय. ‘ब्रह्म’ अमक्षादूनच मोठे अशी मर्यादा श्रुतीत सांगितली नसल्यामुळे व ‘ब्रह्म’ शब्दाचा ‘अनन्त’ शब्दावरोचर श्रुतीत उपयोग केला असल्यामुळे ब्रह्माचे महत्व अमर्यादित आहे असें समजले पाहिजे. आतां हे अमर्यादित महत्व ब्रह्माच्या ठिकाणी ‘सर्वज्ञत्व’ इत्यादि गुण नसले किंवा अन्तवत्त्व इत्यादि दोष असले तर संमवत नाहीं. कारण, व्यवहारांत जो मनुष्य गुणहीन व दोषवान् दिसतो त्याला ‘मोठा’ म्हणते नाहींत. म्हणून बृहू धातृज्या ‘अमर्यादित महत्व’ या अर्थावरूनच ब्रह्म हे सकलदोषशूल्य म्हणजे नित्य, शुद्ध, बुद्ध व मुक्त आहे असें समजते. तसेच ‘अमर्यादित महत्व’ या अर्थावरूनच ब्रह्म हे सर्वज्ञत्व सर्वशक्तिमत्त्व इत्यादि गुणांनीं संपन्न आहे असें समजते. ‘नित्य शुद्ध बुद्ध व मुक्त’ हे ब्रह्माचे स्वरूपलक्षण होय; म्हणजे या लक्षणांत ब्रह्माचे स्वरूप काय आहे हे सांगितले आहे. ‘सर्वशक्तिमान् इत्यादि’ हे ब्रह्माचे तटस्थलक्षण होय; म्हणजे या लक्षणात ज्या धर्मोवरूपन ‘हे ब्रह्म’ असें ओळखले जाते ते धर्म सांगितले आहेत, स्वरूप सांगितले नाहीं.

२९. ‘ब्रह्म म्हणजे काय?’ असें विनारले असतां ‘मनुष्याचा आत्मा’ असेच सर्व तत्त्ववेत्ते उत्तर देतील. पृथ्वी, जल, तेज वैगेरे पदार्थीना कोणी ब्रह्म म्हणार नाही. तेव्हां प्रश्नाचें हे सामान्यस्वरूप ज्ञातच आहे; याविषयी कोणाचा वाद नाही. परंतु हा आत्मा कसा आजे? याचे विशेष स्वरूप काय? याविषयी मतभेद आहे, तो खाली खिलाच आहे.

३०. ज्याना वेदास्तशास्त्राची माहिती नाही असे लोक.

३१. हा एक नास्तिक लोकांचा पंथ आहे. ज्याना ‘लोकायतिक’ असेही झणतात;

मानतात. 'मन हाच आत्मा' असें कित्येक म्हणतातै. 'क्षणिक विज्ञान हेच आत्मा' असें कोणी म्हणतात. 'शून्य हेच आत्मा' असें दुसरे कोणी म्हणतातै. कौणाचें असें मत आहे की 'देहादिकाहून भिन्न, संसारी, कर्ता व भोक्ता असा आत्मा औहे.' दुसऱ्यांचें असें मत आहे की 'आत्मा केवल भोक्ताच आहे, कर्ता नैही.' कोणी 'भोक्त्याहून निराळा, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान् असा एक ईश्वर आहे?' असें मानतातै. 'तो ईश्वर भोक्त्याचे स्वरूप आहे' असें दुसरे मानतातै. याप्रमाणे खन्या व खन्या अशा भासणाऱ्या युक्त्या लटवून, तसेच खन्या व खन्या अशा भासणाऱ्या श्रुतीचा आधार घेऊन, भिन्नभिन्न लोक भिन्नभिन्न मतांचे प्रतिपादन करतातै. अशा स्थिरीत एखादा मनुष्य जर विचार न करितां कोणता पक्ष घेर्ल, तर मीक्षाला मुकेऊ; (इतकेच नाही, तर उलट संसाररुपी) अनर्थात पडेल. म्हणून (सूत्रकारीनी) 'ब्रह्मजिज्ञासा करावी' असा उपन्यास कहून, मोक्षप्राप्तीकरितां वेदांतवाक्यांच्या मीमांसेला अनुकूल अशा युक्तीचे साहाय्य घेऊन, प्रारंभ केला आहे. (१)

१. जिज्ञासाधिकरण समाप्त.

[येथून दुसऱ्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. यांत दुसरे एकच सुत्र आहे. या अधिकरणामध्ये ब्रह्माचे लक्षण सांगितले आहे. सारांशः—ज्यापासून हा जगाची उत्सर्जिति व लय होतात से ब्रह्म होय. यास्क नामक ब्रह्मीनी जे पदार्थांचे सहा विकार सांगितले आहेत ते सर्व जन्म, स्थिति व लय या तीन विकारांतच अंतर्भूत होतात. सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् अशा हा ब्रह्मादिवाय इतर कोणत्याही वस्त्रगसून जगाची उत्पत्ति संभवत नाही.

३२. ही तिन्ही मते वेदवाच्य आहेत. या व स्वाली आलेल्या सर्व मताविषयीच्या माहितीबद्दल अ०.२ पा. १ व पा. २ प्रहा.

३३. ही दोन मते बोद्धांची आहेत.

३४. हे नैयायिकांचे व मीमांसकांचे मत होय (ब्र.).

३५. हे सांख्यांचे मत आहे.

३६. हे योग्यांचे मत आहे.

३७. हे वेदांतांचे (सिद्धांती-) मत होय.

३८. युक्ति म्हणजे अनुमान. 'जीव ब्रह्म आहे; कारण तो आत्मा आहे; जो जो आत्मा सो सो जीव—जसे ब्रह्म; जीव आत्मा आहे; म्हणून जीव ब्रह्म होय' हे सर्व अनुमान होय; म्हणजे या अनुमानाच्या योगाने 'जीव ब्रह्म आहे' ही प्रतिक्षा सिद्ध करिता येते. 'येह आत्मा आहे; कारण सो अहंप्रत्ययगोचर आहे; जे जे अहंप्रत्ययगोचर नाही से से आत्मा नाही—उदा० घट'; 'हा येह अहंप्रत्ययगोचर नाही असा नाही; म्हणून तो आत्मा नाही असा नाही.' हे अनुमान नसून अनुमानाप्रमाणे भासते म्हणून हे योहे अनुमान आहे; म्हणजे आ अनुमानाने (युक्तीने) 'देह हाच आत्मा आहे' ही प्रतिक्षा सिद्ध करतां येत नाही. 'तो हा पुरुष अकरसवय; 'चमुरादि (हंडिये) वाणीला म्हणाली; ' मन बोलले! इत्यादि श्रुती स्वीकृत्या आहेत; म्हणजे 'देह आत्मा आहे' हे स्या श्रुतीचे सर्व तास्मय नाही. हा युक्ती व श्रुती लोकांनी कंठा आहेत हे सूत्रकारीनी पुढे दाखविले आहे.

म्हणून सर्वज्ञ व सर्वशक्तिमान असे ब्रह्मच जगाचे कारण होय. जरी ही गोष्ट अनुमानानें लिह कृतां येते, तरी सूत्रकारांनी जे लक्षण केले आहे ते अनुमानाला घस्तन कैले नाही, तर श्रुतीला अनुसृत केले आहे. श्रुतीनें केळेल्या सिद्धांताला अनुमानाने जर बळकटी येत असली तर अनुमानही प्राप्त आहे असे श्रुतीनेच सांगितले आहे. ‘धर्म’ हा कर्तव्यवस्तुस्वरूप असल्यामुळे तो करणे किंवा न करणे हें पुरुषावर अवलंबून आहे; व त्याचे ज्ञान श्रुतीवस्तुच होते. परंतु ब्रह्म हें सिद्ध वस्तु आहे, व सिद्ध वस्तुचे ज्ञान पुरुषावर अवलंबून नाही, तर त्या वस्तुवरच अवलंबून आहे; व ते ज्ञान अनुमान वगैरे इतर प्रमाणांवस्तुदी मिळून शकते. आतां ‘ब्रह्म हें सिद्ध वस्तु आहे व सिद्ध वस्तुचे ज्ञान हें अनुमान वगैरे इतर प्रमाणांवस्तु मिळूने; म्हणून वेदांतवाक्यांचा विचार करण्याची जरूरत नाही’ असे मात्र म्हणता येत नाही. कारण ब्रह्म हें जरी सिद्ध वस्तु आहे, तरी ते इंद्रियांना गोचर नसल्यामुळे त्याच्या दिक्काणी अनुमान वगैरे प्रमाणे चालत नाहीत. तेव्हां सूत्रकारांनी जे ब्रह्माचे लक्षण केले आहे, ते अनुमानाचा आधार घेऊन केले नाही, तर वेदान्तवाक्यांचे तात्पर्य पाहून केले आहे असे सिद्ध होते.]

‘ब्रह्म जाणावे’ असे (पूर्वीं) सांगितले. आतां ‘त्या ब्रह्माचे स्वरूप काय’ अशी आकांक्षा साहजिक उत्पन्न होते. म्हणून सूत्रकार त्या (ब्रह्मा—)चे स्वरूप सांगतातः—

॥ जन्माद्यस्य यतः ॥२॥

क्षा (जगा—) चे जन्मादि ज्यापासून (होते, ते ब्रह्म होय.) ॥ २ ॥

‘जन्म म्हणजे उत्पत्ति, ती आहे आदि ज्यांचा’ अशा रीतीने ‘जन्मादि’ हा समास तद्गुणसंविज्ञानबहुत्रीहि घ्यावा. (तेव्हां) ‘उत्पत्ति स्थिति आणि लय’ असा ‘जन्मादि’ या समासाचा अर्थ शाला. या तिर्हीपैकीं उत्पत्तीचा प्रथम निर्देश हा श्रुतीच्या सांगण्याला आणि वस्तुस्थितीला अनुसृत आहे. ‘ज्यापासून ही भूरे उत्पन्न होतात’ (ते ३।१) इत्यादि श्रुतीनीं उत्पत्ति स्थिति आणि लय यांचा (प्रथम

१. जेथे बहुत्रीहि समासाने सिद्ध झालेल्या शब्दाच्या अर्थावरोबर आंतील शब्दाच्या अर्थांचीहि ग्रहण होते, त्या बहुत्रीहीला ‘तद्गुणसंविज्ञान’ असे नांव आहे. उदा० ‘लंबकणाला आण’ ह्या वाक्यांत ‘लंबकणं’ ह्या सामासिक शब्दाचा अर्थ जो ‘गर्दंभ’ त्यावरोबर ‘लंब’ आणि ‘कणं’ ह्या आंतील शब्दांचा अर्थ जे ‘लंब कान’ तेही आणिले जातात. आणि जेथे सामासिक शब्दाच्या अर्थावरोबर आंतील शब्दांच्या अर्थांचे ग्रहण होत नाही, त्या बहुत्रीहीला ‘अतद्गुणसंविज्ञान’ असे नांव आहे. उदा० ‘चित्रगु’ ह्या शब्द. याचा अर्थ ‘ज्याच्या चित्राविचित्र गाई’ आहेत असा मनुष्य’ असा आहे. आतां ‘चित्रगूला आण’ या वाक्यात ‘चित्रगु’ या सामासिक शब्दाचा अर्थ जो ‘मनुष्य’ त्यावरोबर ‘चित्र’ आणि ‘गो’ ह्या आंतील शब्दांचा अर्थ ज्या ‘अनेक प्रकारच्या गाई’ त्या आणिल्या जात नाहीत.

उत्पत्ति, नंतर स्थिति, नंतर ल्य असा) क्रम दाखविला असल्यामुळे श्रुतीचें सांगणेही असेच आहे. तसेच उत्पन्न होऊन अस्तित्वात आलेल्या पदार्थाच्या ठिकाणीच स्थिति आणि ल्य संभवतात, म्हणून वस्तुस्थितीही अशीच आहे. (सूत्रांतील) ‘ह्याचें’ यांतील ‘हें’ या शब्दानें प्रलक्ष आणि इतर प्रमाणांनी उपस्थित होणाऱ्या (जगरूपी) वस्तूचा निर्देश केला आहे. ‘ह्याचें’ ही घटी (वर सांगितलेल्या वस्तूचा) उत्पत्ति वैरे धर्मांशी संवंध आहे असे दाखविते. ‘ज्यापासून’ हा शब्द कारण दाखवितो. (यावरून सूत्राचा एकंदर अर्थ असा झाला:—) ‘जे नामरूपांनी व्यक्त आहे, जे अनेक कर्ते व भोक्ते यांनी युक्त आहे, ज्यामध्ये कर्माच्या फलांची देश काळ आणि कारणी ही नियमित आहेत, आणि ज्याच्या रचनेच्या स्वरूपाची कल्पना सुद्धा मनाला करता येत नाही अशा या जगाची उत्पत्ति स्थिति आणि ल्य ही ज्या सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान् कारणापासून होतात तें ब्रह्म होय’ असे वाक्य येथे अध्याहृत घेऊन मागील वाक्य पूर्ण करावे. इतर भावविकारांचाही ‘उत्पत्ति स्थिति आणि ल्य’ ह्यांत अंतर्भव होत असल्यामुळे या तिघांचेच मात्र या सूत्रांत ग्रहण केले आहे. ‘यास्क’ ऋषींनी सांगितलेल्या ‘उत्पन्न होतो,’ ‘असतो’ इत्यादिं सहा विकारांचे सूत्रांत ग्रहण केले आहे असे मानले तर ते भावविकार जगाच्या स्थितिकाळी (असणाऱ्या वस्तूत) संभवणारे असल्यामुळे ‘मूल फारण’ जे ब्रह्म ल्या-

२. ज्याप्रमाणे कुंभार हा ‘मडके’ म्हणजे ‘अमुक एक आकाराचा मातीचा पदार्थ’ अशी बुद्धीमध्ये कल्पना करून त्या मठक्याच्या कल्पनेला (साक्षात् मडके तयार करून) वाहेर प्रकट करितो, त्याप्रमाणे परमेश्वर देखील ‘जग’ म्हणजे ‘अमुक नांवाचा व अमुक रूपाचा पदार्थ’ अशी कल्पना करून ती कल्पना (साक्षात् जग उत्पन्न करून) वाहेर व्यक्त करितो.

३. यशाचें ‘फल’ स्वर्ग हे आहे. मेषभवतावरील भाग हाच त्या स्वर्गांचा ‘देश’ आहे, इतर नाही. तसेच, तें फल सर्वकालीं मिळत नाही, हा देह टाकळ्यानंतरच मिळते. तसेच, त्याला ‘उच्चरायणामध्ये मरण’ हे विशेषकारण लागते, दक्षिणायणामध्ये मरण आंले तर तें फल मिळत नाही. (र). भास्तीकारांनी या विशेषणाचा असा अर्थ केला आहे:—‘ज्यामध्ये देश, काळ, निवित्रे, क्रिया आणि फले ही नियमित असतात.’ उदा०—चौगला चौदान सर्व ठिकाणी निपजत नाही; कोकिला नेहमीं शब्द करीत नाहीत; कुंभाराशिवाय घट घडला जात नाही; यज्ञयागादि किया ब्राह्मणच करितात, इतर करीत नाहीत; कांही लोक सुखी असतात, कांही दुःखी असतात; इत्यादि.

४. जन्म, अस्तित्व, परिणाम, वृद्धि, अपक्षय आणि विनाश असे भावविकार म्हणजे वस्तूच्या अवस्था यास्काचार्यांनी आपल्या ‘निरुक्त’ नामक ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ‘सांगितल्या आहेत. त्यांपैकी वृद्धि म्हणजे उत्पत्तीच होय. कारण एकाचा वस्तूला ज्यास्त अवयव मिळाले अवतां नवीन वस्तु उत्पन्न घेते. उदा०—बीजाला मृत्तिकेचे ज्यास्त अवयव मिळाले रक्षणवे बृक्ष उत्पन्न होतो. परिणाम म्हणजे उत्पत्तीच होय. कारण दुधाचे दर्ही झाले असतां दृश्याची उत्पत्तीच होते. अपक्षय हे नाशरूपी आहे. वस्त्रांतील कांही शुते कर्मी झाली म्हणजे त्या वस्त्राचा नाश झाला असें आपण म्हणतों.

पासूनच जगाची उत्पत्ति स्थिति आणि लय ही आहेत, असें मानले जाणार नाही अशी शंका कदाचित् येईलै, ती न यावी म्हणून ब्रह्मापासूनच जी उत्पत्ति, ब्रह्माच्या ठिकाणीच जी स्थिति, आणि ब्रह्मामध्येच जो लय, त्यांचेच ग्रहण केले आहे. 'वर सांगितलेल्या प्रकारचे या जगाचे उत्पत्ति वैग्रे विकार वर सांगितलेल्या गुणांनी युक्त अशा ईश्वरावांचून अन्य कारणापासून—या तें कारण अवेतन ग्रधार्ण असो, किंवा परमाणू असांत, किंवा अर्भाव असो, किंवा जीवं असो—संभवतात' असें मानणे शक्य नाही. तसेच, 'स्वभावतःच हे विकार उत्पन्न होतात' असेही मानतां येत नीही कारण या जगात कोणतेही कार्य करावयाचें असले म्हणजे लोक विशेष प्रकारची देश काळ आणि निमित्ते घेत अमतात. या अनुमानावरूनच 'जीवाहून भिन्न अशा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध होते' असे ईश्वरकारणवादी लोक मानतोते. 'या सूत्रांत सुद्धांते अनुमानच सांगितले आहे' असें कोणी म्हणेल तर तें वरोवर नाही;

५. पंचमहाभूते उत्पन्न ज्ञात्याधर त्यांच्या स्थितिकाली भौतिक पदार्थीना उत्पत्ति वैग्रे सहा विकार होतात असे पाहून यास्तानें निश्चामधील वाक्य लिहिले. त्या वाक्याचा आधार घेऊन सूक्ष्मारांनी 'या जगाचे जन्मादिष्टक ज्यापासून होते तें ब्रह्म होय' असें लक्षण या सूत्रात सांगितले आहे असे मानले, तर पंचमहाभूतांपासून सर्व भौतिक पदार्थीचे विकार उत्पन्न होत अखल्यामुळे पंचमहाभूतांचे ब्रह्म होऊळ लागतील. आणि 'पंचमहाभूतांची जन्म-वैग्रे ही ब्रह्म-पासून होतात' या गोष्टीचे ग्रहण होणार नाही. कारण की सूत्राला आधारभूत जो 'निश्च' ग्रंथ त्याच्या कर्त्त्वानें तें पाहिले नव्हाते. तेव्हां सूत्रांत ब्रह्माचे लक्षण न सांगता पंचमहाभूतांचेच लक्षण सांगितले आहे अशी शंका येण्याचा संभव आहे.

६. सांख्याच्या मताप्रमाणे.

७. वैशेषिकांच्या मताप्रमाणे.

८. शैत्यवादी वैद्य लोकांच्या मताप्रमाणे.

९. संसारी असा हिरण्यगर्भच जगाचे कारण आहे असे मानणाच्यांच्या मताप्रमाणे.

१०. कोणतीही गोष्ट स्वभावतःच उत्पन्न होती, तर ती गोष्ट प्राप्त होण्याकरितां लोक विशेष प्रकारचे देश काळ व कारणे यांची जी योजना करितात ती न करते. उदा०—शैतकन्यांनी धान्य प्राप्त होण्याकरितां पावसाळा, शेत, वी वैग्रे गोष्टीची योजना केली नसती. 'तेव्हां आपोआप हे जग उत्पन्न होते' असे मानणारे जे 'लोकायतिक' त्यांचे मतही वरोवर नाही.

११. भाष्यांत 'सर्वज्ञ ईश्वरावांचून जगाची उत्पत्ति वैग्रे ही संभवत नाहीत' असे सांगितस्त्वानें 'ज्याला कर्ता नाही तें कार्य नाही' अशी व्यातिरेकव्यातीच सांगितली आहे असे होते. यावरून 'जे कार्य असते त्याला कर्ता असतो; जग कार्य आहे; म्हणून जगाला कर्ता असला पाविजे' असे अनुमान निघते. तेव्हां या अनुमानावरून 'जगाला कर्ता आहे' असे खिद होते. नंतर 'जो अभर्वश तो जगाचा अकर्ता—जसा कुंभार. ईश्वर जगाचा अकर्ता नाही; म्हणून तो असर्वश नाही' या दुसऱ्या अनुमानानें 'जगाचा कर्ता सर्वज्ञ ईश्वर हा आहे; जीव नाही' असे सिद्ध होते. अशा रीतीनं 'सर्वज्ञ ईश्वर हा जगाचे निमित्तकारण आहे' ही गोष्ट अनुमानानेंच सिद्ध होते, त्याकरितां श्रुतीची जरूर नाही असे ताकिंक लोकांचे मत आहे.

१९५८० वाचन संस्कृता द्या २०८०
दार्थ अ. १ पा. १ द्य. २] भाषा क्रमांक ३८४ पाने ३८४ मराठी अनुवाद ३५१ - २२२ २५
किंनत ३८४

कारण वेदान्तवाक्यरूपी पुर्वे एकत्र गुफणे हाच या सूत्रांचा उद्देश आहे. या सूत्रांनी वेदान्तवाक्येच दाखल करून त्यांविषयी विचार केला आहे. त्यांच वाक्यांच्या अर्थाचा विचार करून त्यांचे तात्पर्य निश्चित झाल्याने ब्रह्मसाक्षात्कार होतो, अनुमानादि प्रमाणांनी होत नाही. जगाच्या उत्पत्ति वैरेंचे कारण कोणते हें वेदान्तवाक्ये सांगत असतांना हीच गोष्ट दृढ करण्याकरितां ह्या वाक्यांना अनुकूल असे एखादे अनुमान देखील प्रमाण होईल तर त्याला आम्ही नको म्हणत नाही. कारण, श्रुतीनेच आपल्याला सहाय म्हणून अनुमानाचाही अंगीकार केला आहे. उदाहरणार्थ— ‘आत्म्याचे श्रवण करावै, मनन करावै’ [बृ० २४।५]; “जसा बुद्धिमान् व चाणाक्ष मनुष्य ‘गंधार’ देशाप्रतच जाईल, तसाच ह्या जर्गी ज्याला कोणी गुरु भेटला असा बुद्धिमान् व चाणाक्ष मनुष्य ज्ञानी होईल” [छां० ६।१४।२] ह्या श्रुती ‘आपल्याला पुरुषाच्या बुद्धीने साहाय्य लागते’ असे दाखवितात. ज्याप्रमाणे धर्मज्ञासेमध्ये श्रुत्येदिकच फक्त प्रमाण होतात, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञासेमध्ये नाही;

१२. एका मनुष्याला ‘गंधार’ देशांतून आणून त्याचे डोळे बांधून चोरांनी त्याला रानांत सोडले, पुढे एका वाटसरूने त्याचे डोळे सोडून त्याला ‘गंधार’ देशाची वाट सांगितली. तो मनुष्य बुद्धिमान् असल्यासुळे वाटसरूने सांगितलेली वाट घ्यानांत टेकून व जरी वाट चुकली तरी चाणाक्षपणाने (तर्कांने) ती हुडकून काढून तो स्वदेशास जाऊन पोंचला. त्याप्रमाणे अविद्येमुळे ब्रह्मस्वरूपापासून भ्रष्ट होऊन संसारांत पडलेल्या मनुष्याला एका दयाळू गुरुने ‘तं संसारी नाहीस, तुं ब्रह्मरूप आहेत’ असा उपदेश केला असतां जर तो मनुष्य चाणाक्ष (तर्कचान्) असेल तर त्याला ब्रह्मप्राप्ति होईल, एरवी होणार नाही.

१३. तर्काचे अथवा अनुमानाचे. तर्क पुरुषाच्या बुद्धीपासूनच उत्पन्न होतो.

१४. ‘आदि’ शब्दानें लिंग, वाक्य, प्रकरण, स्थान व समाख्या ही ध्यावी. वाक्याचा अर्थ काय, त्यामध्ये मुख्य कोण, अंग कोण, हें ठरविण्याकरितां या सहा प्रमाणांचा उपयोग करितात. ज्या शब्दाला आपल्या स्वतःच्या अर्थाचा बोध करून देण्याकरितां वाक्यांतील दुरुस्थ्या शब्दांची जरूर लागत नाही त्याला ‘श्रुति’ असे म्हणतात. ‘भाताला प्रोक्षितो’ या वाक्यांत ‘भाताला’ ही द्वितीया विभासीं ‘भात हें प्रोक्षणकियेचे अंग आहे’ असा बोध करून देते, म्हणून ती श्रुति होय. एक विशेष प्रकारचा अर्थ दाखविण्याचे जे शब्दाला सामध्ये असते त्याला ‘लिंग’ असे म्हणतात. ‘वर्हिदीमि’ (दर्मांना छेदितों) या वाक्यांत ‘दामि’ या कियापदाचे ‘छेदन करणे’ हा अर्थ दाखविण्याचे सामर्थ्य असल्यासुळे ‘हा मंत्र दर्भच्छेदनरूप कियेचे अंग आहे’ असे समजते. पृस्परांवर अवलंबून राहून जे शब्द एका विशिष्ट प्रकारच्या अर्थाचा बोध करून देतात, त्यांना ‘वाक्य’ असे म्हणतात. ‘वाक्य’ स्पष्टच आहे. अर्थाची जी परस्पर आकांक्षा तिला ‘प्रकरण’ असे म्हणतात. उदा०—‘सर्गांची हळ्ठा करणाऱ्या मनुष्यानें दर्श-पूर्णमास इष्टी कराव्या’ या वाक्यापासून दर्शपूर्णमजूस इष्टी केस्यानें स्वर्ग प्राप्त होतो असा बोध झाल्यानंतर अशी आकांक्षा उत्पन्न होते की ह्या इष्टी कोणत्या रीतीनें कराव्या? तसेच, ‘समिधांचा याग करितो;’ ‘अशीज्ञा याग करितो,’ ‘अनाचा याग करितो’ या वाक्यांत कांही फल सांगितले नाही. तेव्हां ‘या यागांचे फल काय’ अशी आकांक्षा उत्पन्न होते. तेव्हां

तर या ठिकाणी श्रुत्यादिक प्रमाण होऊन अनुभवादिक देखील संभवतील तर्ही प्रमाण होतात. कारण ब्रह्मज्ञानाचे पर्यंतसान अनुभवातच होतें. शिवाय, ब्रह्मज्ञानाचा सिद्धवस्तु हा विषय आहे. जर साध्यवस्तु हा विषय असता तर अनुभवांची त्याला अपेक्षा नसल्यामुळे त्या ठिकाणी श्रुत्यादिकांनाच मात्र प्रामाण्य आले असतें. शिवाय, साध्यवस्तुची उत्पत्ति पुरुषाच्या कृतीवर अवलंबून असल्यामुळे (साध्यवस्तुरूप जे) लौकिक किंवा वैदिक कर्म तें करितां येतें, किंवा करितां येत नाहीं, किंवा अन्य तन्हेनेही करितां येतें. उदाहरणार्थ—‘ एखार्दी मनूष्य घोड्यावर बसून जातो, किंवा पायाने जातो किंवा अन्य तन्हेनेही जातो, किंवा जातही नाही.’ तसेच^७, ‘अतिरिक्तांत बोडशीचे ग्रहण करितो, अतिरिक्तांत बोडशीचे ग्रहण करीत नाहीं; ’ ‘ सूर्योदय झाला की आहुति देतो, सूर्योदय झाला नाहीं तोच आहुति देतो’ इत्यादि; या ठिकाणी विधि आणि प्रतिषेध^८, तसेच, विकल्प^९, उत्सर्ग, आणि अपवाद यांना अवकाश आहे. परंतु वस्तूच्या ठिकाणी ‘ ही

या यांना फलाची आकांक्षा, व दर्शपूर्णमात्र इष्टीना रीतीची आकांक्षा, अशी परस्पर आकांक्षा असल्यामुळे हे सर्व याग दर्शपूर्णमात्र इष्टीची अंगे होत असें निश्चित होतें. ‘ स्थान ’ म्हणजे क्रम हा क्रम पुष्कळ प्रकारचा आहे. ज्या क्रमाने वाक्यांत शब्द घातले आहेत त्याच क्रमाने त्यांचा परस्पर संबंध लावावयाचा याला ‘ यथासंख्य क्रम ’ असें म्हणतात. उदा०—‘ वृद्ध तस्य भीषमार्जुन परि न रथी न्यून अधिक ते गमले ’ या आयोग्यालि वृद्ध आणि तस्य ही विशेषणे भीष्म आणि अर्जुन यांना यथासंख्य क्रमाने लावावयाची. ‘ समाख्या ’ म्हणजे यौगिक (ज्याला व्युत्पादि आहे असा) शब्द, कोणती कर्मे कोणत्या क्रतिविजानीं करावयाची हें समाख्येवरून (म्हणजे शब्दाच्या व्युत्पत्तीवरून) ठरवितां येते. उदा० ‘ आच्यर्व कर्म ’ म्हणजे अच्यर्यूने (यजुर्वेदी क्रतिविजाने) करावयाचे कर्म. ‘ हीत कर्म ’ म्हणजे होत्याने (क्रवेदी क्रस्तिविजाने) करावयाचे कर्म. (या विषयाच्या ज्यास्त माहितीवहूल पूर्वमीमांसा अ. ३ पा. ३ व अर्थसंग्रह पहा). अमुक वाक्यांत अमुक कर्म सांगितले आहे याचा निर्णय करणे हे ‘ श्रुति ’ प्रमाणाचे काम आहे. तिंग कौरे प्रमाणे श्रुतीच्याच द्वाराने या निर्णयाला उपयोगी पडतात.

१५. अनुमन म्हणजे ब्रह्माक्षात्कार. ‘ आदि ’ पदाने अनुमान कौरे पदार्थ ध्यावे. श्रुति व अनुमान कौरे पदार्थ यांच्या योगाने वेदान्तवाक्यांचे तात्पर्य काय आहे ह्याचा निर्णय होऊन ब्रह्माचा अनुभव उत्पन्न होतो. अशा रीतीने ते पदार्थ ब्रह्माविषयीं परंपरेने प्रमाण होतात. परंतु अनुमन तर अविद्येचा नाश करून साक्षात् ब्रह्माविषयीं प्रमाण होतो. म्हणून भाष्यात ‘ संभवतील तर्ही ’ असे शब्द घातले आहेत (आ.) किंवा ‘ आदि ’ पदाने मनन आणि निदिध्यासन हे पदार्थ ध्यावे. मनन कौरे पदार्थ साक्षात्काराला उपयोगी पद्धून तत्त्वारा ब्रह्माविषयीं प्रमाण होतात. (२).

१६. हे लौकिक कर्माचे उदाहरण.

१७. ही वैदिक कल्माची उदाहरणे.

१८. ‘अतिरात्र’ नांवाचा एक रात्री करण्याचा याग आहे.

१९. ‘बोदशी’ नांवाचा एक सोमरस पिण्याचा ग्रह (पेला) आहे.

२०. पान ९ टीप २७ पहा.

२१. दोन गोष्ठीपैकीं कोणती तरी एक करणे याला ‘ विकल्प ’ म्हणतात. उदा०—

वस्तु अशी आहे किंवा अशी नाहीं, ' तसेच 'आहे किंवा नाहीं ' अशा प्रकारचे विकल्प संभवत नाहींत. विकल्प हे पुरुषाच्या बुद्धीवर अवलंबून असतात; पण वस्तूचे यथार्थ ज्ञान पुरुषाच्या बुद्धीवर अवलंबून नसतें, तर तें ल्या वस्तूवरच अवलंबून असतें. उदाहरणार्थ—एकाच स्थाणविषयी ' हा स्थाणु आहे, किंवा पुरुष आहे किंवा दुसरा कोणी आहे ' अशा तन्हेचें झालेले ज्ञान यथार्थ होत नाहीं. या उदाहरणांत ' हा पुरुष आहे किंवा दुसरा कोणी आहे ' हें मिध्याज्ञान होय; आणि ' हा स्थाणूच आहे ' हें तत्त्वज्ञान होय. कारण हें ज्ञान वस्तूवर अयलंबून आहे. अशा रीतीने सिद्ध वस्तूचे तत्त्वज्ञान वस्तूवर अवलंबून असतें; आणि असें आहे म्हणून ब्रह्माचे ज्ञान देखील सिद्ध वस्तूचे असल्यामुळे तें वस्तूवरच अवलंबून आहे. आतां येथें कोणी अशी शंका करील की ' ब्रह्म हे सिद्ध वस्तु आहे असें मानले तर तें दुसऱ्या प्रमाणांनीही जाणतां येणार असल्यामुळे (त्याच्या ज्ञानाकरितां) वेदान्तवाक्यांचा विचार करणे व्यर्थ होय ' तर ही शंका बरोबर नाहीं. कारण, ब्रह्म हें इंद्रियांचा विषय नसल्यामुळे (ब्रह्माचा इतर वस्तूरी) संबंध आहे असें ज्ञान होत नाहीं. स्वभावतः ब्रह्म वस्तू ह्या इंद्रियांचे विषय आहेत, ब्रह्म त्यांचा विषय नाहीं. ब्रह्म त्यांचा विषय असतें तर हें (जगद्गूर्णी) कार्य ब्रह्माशीं संबद्ध आहे असें (आपल्याला) भान झाले असतें. परंतु कार्याचे मात्र भान होतें, तें कार्य ब्रह्माशीं संबद्ध आहे किंवा दुसऱ्या कोणाशीं संबद्ध आहे. याचा निर्णय करितां येत नैहीं; यावरून हें सूत्र ब्रह्माविषयीचे अनुमान सांगण्याकरितां नव्हे; तर ब्रह्माला प्रमाणभूत जें वेदान्तवाक्य तें दाखविण्याकरितां आहे. तर मग ब्रह्माच्या लक्षणाकरितां सूत्रकारांनी जें वेदान्तवाक्य प्रमाण म्हणून धरिले आहे तें कोणतें ? तें वाक्य हें होय:—' वरुणाचा मुलगा भृगु आपला व्राप जो वरुण त्याच्याकडे गेला (आणि म्हणाला:—) हे भगवन् ! (मला) ब्रह्माचा उपदेश करा ' . असा उपक्रम करून श्रुति सांगतेः—' ज्यापासून हे सर्व पदार्थ उत्पन्न होतात; ज्याच्या योगानें उत्पन्न झाल्यानंतर राहतात आणि विनाशकालीं ज्यांत प्रवेश करितात ' (तैत्ति० ३।१). या वाक्याच्या अर्थाचा निर्णय पुढील वाक्यांत केला आहे:— ' आनंदापासूनच हे पदार्थ उत्पन्न होतात, आनंदाच्या योगानें उत्पन्न झाल्यानंतर राहतात आणि विनाश-

‘ भाताचा किंवा जंबाचा यज्ञ करावा ’. तसेच, ‘ प्राण्याची हिंसा करू नये ’ हा ‘ उत्सर्ग ’ म्हणजे सामान्य नियम होय; व ' अग्नि आणि सोम या देवतांप्रीत्यर्थ पञ्च मारावा ' हा अपवाद होय.

२२. ' ब्रह्म जगाचे कारण आहे ' असें इतर प्रमाणांवरून सिद्ध करतां येत नाहीं. उदाहरणार्थ—अनुमान हें एक प्रमाण आहे. पण त्या अनुमानावरून ही गोष्ट सिद्ध करितां येत नाहीं. कारण अनुमानाला व्याप्ति लागते. पण ' जें कार्य तें ब्रह्मरूप कारणाशीं संबद्ध आहे ' अशी व्याप्ति येथें भिळत नाहीं. कारण ब्रह्म अर्तीद्वय असल्यामुळे कार्य हें ब्रह्मरूप कारणाशीं संबद्ध आहे किंवा नाहीं हें समजत नाहीं. तसेच, ब्रह्माला रूप वगैरे नसल्यामुळे ब्रह्म प्रत्यक्ष-प्रमाणावरूनही जाणतां येत नाहीं.

काळी आनंदामध्येच प्रवेश करितोते' (तौति० ३।६). तसेच, ' नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त अशा स्वभावाचें व सर्वज्ञ अशा स्वरूपाचें ब्रह्म जगाचें कारण आहे ' असे प्रतिपादन करणारी हासारखी आणखीही (वेदान्त-) वैक्ये सूत्रकारांनी प्रमाणभूत धरिली आहेत असे समजावे. (२)

२. जन्माद्याधिकरण समाप्त.

[येथून तिसऱ्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. या अधिकरणामध्ये तिसरे एकच सूत्र आहे. पूर्वीच्या अधिकरणात ' जगाचे कारण ब्रह्म आहे ' असे सिद्ध केले; त्यावरून ब्रह्म हें सर्वज्ञ आहे असे जरी सांगितल्यासारखेच झाले, तरी त्या गोष्ठीचे विशेष पुष्टीकरण येचे केले आहे. सूत्राचा सारांश : - ज्या मनुष्यांने जें शास्त्र केलेले असते त्या शास्त्रांत सांगितलेल्या ज्ञानापेक्षांही त्या मनुष्यांचे त्या शास्त्राविषयीचे ज्ञान ज्यास्त असते असे प्रसिद्धच आहे. तेहां ' वेद वैरे सर्व शास्त्रांचे कारण जें ब्रह्म तें सर्वज्ञ आहे हें सांगावयासे नकोच ' हें या सूत्राचे तात्पर्य आहे. किंवा पूर्वसूत्रात ' जगाची उत्पत्ति स्थिति व लय हीं ज्यापासून होतात तें ब्रह्म होय ' असे ब्रह्माचे लक्षण केले आहे. परंतु जगाची उत्पत्ति रिथति व लय हीं ब्रह्मापासूनच होतात या गोष्ठीचा अनुभव नसल्यामुळे त्याला कांहीं तरी निराळे प्रमाण दाखवावें या हेतूने सूत्रकारांनी जगाची उत्पत्ति स्थिति व लय हीं ब्रह्मापासूनच होतात अशाविषयी (वेदरूप) शास्त्राचे प्रमाण आहे असे या सूत्रांत सांगितलें आहे असे समजावें.]

' ब्रह्म जगाचे कारण आहे ' असे सांगितल्याने ' तें ब्रह्म सर्वज्ञ आहे ' असे अर्थातच सुन्नचिले आहे. याच आर्थिक गोष्ठीचे दट्टीकरण करण्याकरितां सूत्रकार म्हणतात:—

शास्त्रयोनित्वात् ॥ ३ ॥

(ब्रह्म हें सर्वज्ञ आहे,) कारण तें शास्त्रमूल आहे. ॥३॥

ज्याला अनेक विद्यास्थानांचे साहाय्य आहे, जें दीपाप्रमाणे सर्व विषयांना प्रकाशित करिते, आणि ' जें बहुतेकै सर्वज्ञच ' आहे असे म्हटले तरी चालेल, अशा

२३. मागील वाक्यांत ' ज्या ' या सर्वनामांने दाखविलेली वस्तु ' आनंदरूप ब्रह्मच ' होय असा या वाक्यापासून निर्णय होतो.

२४. ' जो सर्वज्ञ आहे, ' ' त्यापासून हें ब्रह्म, नाम, रूप व अन हीं उत्पन्न होतात ' ' ब्रह्म विज्ञानरूप व आनंदरूप आहे ' इत्यादि वाक्ये.

१. कारण, चेतन ब्रह्मापासून सृष्टि उत्पन्न झाली असल्यामुळे त्या चेतन ब्रह्माला त्या सृष्टीचे ज्ञान असलेंच पाहिजे. उदा० - मडके उत्पन्न करणाऱ्या चेतन कुंभाराला त्या मडक्याचे ज्ञान असतेच.

२. ' पुराण, न्याय, भीमांसा, धर्मशास्त्र, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदशास्त्र आणि ज्योतिष ' हीं दहा विद्यास्थानां होत. द्या दहांचा वेदांचा अर्थ करण्याला उपयोग आहे.

३. वेदाला जरी सर्व गोष्ठीची माहिती करून देण्याची शक्ति आहे, तरी तो अचेतन असल्यामुळे त्याला ' बहुतेक सर्वज्ञच ' असे म्हटले आहे.

महान् क्रग्वेदादि शास्त्राचें ब्रह्म हें मूळे होय. कारण की 'सर्वज्ञत्व' या गुणानें युक्त अशा या क्रग्वेदादिरूप शास्त्राची उत्पत्ति 'सर्वज्ञ' ब्रह्माशिवाय अन्यापासून संभवत नाही. ज्यांत एकाच विषयाचें प्रतिपादन केले आहे अशा शास्त्रांत त्या विषयासंबंधी दिलेले ज्ञान कितीही विपुल असले, तरी त्या ज्ञानापेक्षां तें शास्त्र ज्या पुरुषानें उत्पन्न केले त्या पुरुषाचें त्या विषयासंबंधी ज्ञान अधिक विपुल असते असे लोकांत प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ:— ज्यांत ('शब्दसिद्धि' या) एकाच विषयाचें प्रतिपादन केले आहे अशा व्याकरणशास्त्रांत (शब्दसिद्धीसंबंधी) दिलेले ज्ञान कितीही विपुले असले, तरी त्या ज्ञानापेक्षां तें शास्त्र ज्या पाणिनीनें उत्पन्न केले त्या पाणिनीचे (शब्दसिद्धी-संबंधीचे) ज्ञान अधिक विपुल होते हें सर्वास महशूर आहे. मग ज्यांत निरनिराक्ष्या अनेक शास्त्रा आहेत, ज्याच्यापासून देव, पशू, आणि मनुष्य यांच्या वर्णाश्रमादिकां-विषयीचे विभाग ज्ञाले आहेत, जें ज्ञानाची केवळ खाणच होय, अशा क्रग्वेदादिरूप शास्त्राची उत्पत्ति, प्रयत्नावांचून केवळ लीलेने आणि जशी मनुष्याची श्वासोच्छ्वासक्रिया सहज होते तशा सहज रीतीनेच 'क्रग्वेद वैरे या महापुरुषाचा श्वासो-च्छ्वास होय' (वृ० २१४।१०) इत्यादि श्रुतीवृहन, ज्या महापुरुषापासून होते (असे समजते), त्या महापुरुषाचे सर्वज्ञत्व आणि सर्वशक्तिमत्व अनुपम आहे हें सांगवयास पाहिजे काय ? (असा सूत्राचा एक अर्थ होतो^६). अथवा 'वर वार्णिलेले' क्रग्वेदादि शास्त्र हें या ब्रह्माच्या यथार्थ स्वरूपाचें ज्ञान होण्याला कारण म्हणजे प्रमाण आहे, असाही या सूत्राचा दुसरा अर्थ होतो^७; म्हणजे 'शास्त्ररूपी प्रगाणावरूनच ब्रह्म जगाच्या उत्पत्ति वैरंत्रेचे कारण आहे असे समजते', असा सूत्रकारांचा अभिप्राय होय. 'ज्यापासून हीं भूते उत्पन्न होतात' (तै० ३।१) इत्यादि तें शास्त्र पूर्व-सूत्रांत सांगितलेले आहे.

शंका:—तर मग ज्याअर्थी पूर्वसूत्रांत या शास्त्राचा उल्लेख करून 'ब्रह्माला हें शास्त्र प्रमाण आहे' असे दर्शविले आहे, त्याअर्थी हें सूत्र कशाला पाहिजे ?

४. उपादानकारण आणि निमित्तकारण; उदा०-मृत्तिका घटाचे उपादानकारण आहे, व कुंभार घटाचे निमित्तकारण आहे.

५. येथे मूळ संस्कृत शब्द 'विस्तरार्थ' असा आहे; त्याचा आम्ही 'ज्यामध्ये विपुल ज्ञान आहे' असा अर्थ ब्रह्मविद्याभरणाला अनुसरून केला आहे. गोविंदानंदांनी या शब्दाचा 'ज्यांत शब्द पुष्कळ पण ज्ञान थोडे' असा अर्थ केला आहे. पण हा अर्थ द्लिष्ट आहे.

६. या अर्थी 'शास्त्राचे जे मूळ म्हणजे उत्पत्तिकारण तें शास्त्रमूळ होय' अशा रीतीनें 'शास्त्रमूळ' हा षष्ठीतपुष्प समाप्त ध्यावा.

७. या अर्थी 'शास्त्र आहे मूळ म्हणजे प्रमाण ज्याला तें शास्त्रमूळ होय' अशा रीतीनें 'शास्त्रमूळ' हा बहुत्रीहि समाप्त ध्यावा.

उत्तरः—पूर्वसूत्रांत या शास्त्राचे शब्दानीं स्पष्ट प्रहण केले नसर्ल्यामुळे जगाच्या जन्मादिकांवरून ब्रह्माविश्वां अनुमानैच (प्रमाण) सांगितले आहे अशी शंका उत्पन्न होईल तिचे निवारण करण्याकरितां हे सूत्र आरंभिले आहे. (३)

३. शास्त्रयोनित्वाधिकरण समाप्त.

[येथून चवध्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. या अधिकरणामध्ये एकच सूत्र आहे. सारांशः—पूर्वपक्षाचे म्हणणे असे आहे की वेदान्तवाक्यं निरर्थक आहेत; कारण, त्यांत ब्रह्मरूप सिद्धवस्तुचे प्रतिपादन केले आहे. पण 'वेदाचा उद्देश तर कोणत्या तरी कर्माचे प्रतिपादन करणे हा होय' असे जैमिनीने स्पष्ट सांगितले आहे. आतां कांही वेदवाक्यांमध्ये कर्माचे प्रतिपादन केलेले आढळत नाही हे खरे आहे; तथापि कर्माला अंगभूत ज्या कर्ता देवता वैरे गोष्ठी त्यांचे प्रतिपादन त्यांत केले आहे, म्हणून ती वाक्ये निरर्थक नाहीत. त्याप्रमाणे च, वेदान्तवाक्यांमध्येही 'ज्ञानरूप कर्माला अंगभूत' अशा रीतीनेच ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे असे मानिले पाहिजे; ब्रह्माचे स्वतंत्र रीतीने प्रतिपादन केले आहे असे म्हणतां येत नाही. कारण अगोदर सिद्ध वस्तु ही प्रत्यक्ष वैरे प्रमाणांवरून कलण्यासारखी असते, म्हणून तिचे प्रतिपादन करण्याचे कारण नाही; तशांतून तिचे प्रतिपादन केलेच असेल, तर त्याचा 'ती वस्तु व्यावी किंवा टाकावी' असा कांही तरी उपयोग असला पाहिजे. पण वेदान्तवाक्यांमध्यील आत्मा ही वस्तु घेतां येण्यासारखी नाही किंवा टाकतां येण्यासारखीही नाही. इतर ठिकाणीही ज्या वाक्यांमध्ये 'कर्म करावे' असे प्रत्यक्ष सांगितले नाही त्या वाक्यांचा 'ती एक कर्माचा मोठेपणा दाखविणारी आहेत किंवा कर्माचे कांही तरी साधन दाखविणारी आहेत' अशा रीतीने कर्माशी कांही तरी संबंध असतो. ज्याचा कर्माशी कांही एक संबंध नाही असे श्रुतीमध्ये एकही वाक्य नाही. तेव्हां उपनिषदांमध्ये ब्रह्माचे स्वतंत्र रीतीने प्रतिपादन केले आहे हे म्हणणे संभवत नाही.

यावर सिद्धांत्याचे उत्तरः—उपनिषदांमध्ये अनेक वाक्ये अशी आहेत की ती सरळपणाने पाहिली असतां त्यांमध्ये ब्रह्माचे स्वतंत्र रीतीने प्रतिपादन केले आहे व त्यांचा कर्माशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असे दिसते. तेव्हां अशी वस्तुस्थिती असतांना त्या वाक्यांचा कर्माशी कसा तरी संबंध लावणे म्हणजे उपनिषदांमध्ये भलतीच गोष्ट घुसटण्यासारखे होईल. यज्ञादि कर्मे करणाऱ्याच्या संबंधाने ती वाक्ये आहेत असेही म्हणतां येत नाही. कारण 'आत्मा हा कोणत्याही प्रकारची क्रिया करीत नाही' असे दुसरीकडे श्रुतीनेच स्पष्ट सांगितले आहे. आतां सिद्ध वस्तु या सामान्यतः प्रत्यक्ष वैरे प्रमाणांवरून कलण्यासारख्या असतात खाल्या; परंतु आत्म्याची गोष्ट निराळी आहे. आत्मा जरी सिद्ध वस्तु आहे, तरी तो शास्त्रावाच्चून कलणे शक्य नाही. आतां घेतां येत नाही व टाकतां येत नाही अशी जी ब्रह्मरूप वस्तु ती समजून तरी काय उपयोग असे म्हणाल तर तें बरोबर नाही. कारण ब्रह्मज्ञान झाले असतां सर्व क्लेश दूर होतात हाच ब्रह्म समजण्याचा उपयोग आहे. इतर ठिकाणी एखाद्या देवतेचे प्रतिपादन केले असेल तर तें तिची उपासना करण्याकरितां केले आहे असे जरी म्हणतां येते, तरी आत्म्याचे प्रतिपादन उपासनेकरितां आहे असे मुक्तीच म्हणतां येत नाही. कारण 'हे सर्व एक आत्मा आहे' असे ज्ञान ज्ञाल्यावर ब्रह्माची उपासना करणारा व ब्रह्माहून

८. पूर्वसूत्रांत शास्त्राचे साक्षात् शब्द दिलेले नसर्ल्यामुळे.

९. 'जग हे कार्य असल्यामुळे त्याला कोणी कर्ता असला पाहिजे; व इतर कोणीही कर्ता संभवत नसर्ल्यामुळे सर्वज्ञ ब्रह्मच जगाचा कर्ता असला पाहिजे' असे अनुमान.

निराळा असा कोणीच राहत नाही. तेव्हां इतर सर्व वाक्यांचा कर्माशी कसा तरी संबंध लाविला तरी आत्म्याचे प्रतिपादन करणाऱ्या वाक्यांचा कोणत्याही तळेने कर्माशी संबंध लावितां येत नाही. वरें; कर्माशी संबंध नाही म्हणून तीं वाक्ये अप्रमाण आहेत असेही म्हणतां येत नाही. कारण, ब्रह्मशानाचे ' सर्वक्लेशपरिहार ' हें फल प्रत्यक्ष असल्यासुळे उपनिषदें सप्रमाण आहेत असेच म्हटले पाहिजे.

आतां येथे वृत्तिकाराचे म्हणणे असें आहे की, ज्या वेदान्तवाक्यांमध्ये ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे त्यांचे ' ब्रह्माचे ज्ञान करून ध्यावे ' असा एक प्रकारच्या कर्माचा विधि सांगण्याविषयीं तात्पर्य आहे. ज्याप्रमाणे ' स्वर्गाची इच्छा करणाऱ्याने अमुक एक यज्ञ करावा ' असा त्याला विधि सांगितला आहे त्याप्रमाणे ' मोक्षाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मज्ञान करून ध्यावे ' असा विधि सांगितला आहे. वेदान्तवाक्यांचे असें तात्पर्य आहे असें न मानतां त्यांत आत्मा या सिद्ध वस्तूचे स्वतंत्र रीतीने प्रतिपादन केले आहे असें मानिले, तर तीं वाक्ये निष्पत्तेगी होतील. ' ही दोरी आहे, सर्प नव्हे ' या वाक्यांत सिद्ध वस्तूचे प्रतिपादन केले असताही त्या वाक्यापासून मनुष्याला ' सर्पाची भीति दूर होणे ' हा जसा उपयोग होतो तसाही उपयोग वेदान्तवाक्यांपासून झालेला आढळत नाही. कारण या वाक्यांवस्तून 'एक ब्रह्म मात्र खरें आहे, बाकी सर्व खोटें आहे ' असें एखाद्यास ज्ञान होत असताही त्याची संसारांतरुन सुटका झालेली दिशत नाही.

यावर सिद्धांत्याचे उत्तरः—मोक्षरूपी फल हें ज्ञानरूपी कर्म केल्याने प्राप्त होणारे नाही. कर्माचीं फले जीं स्वर्गप्राप्ति वगैरे तीं अनित्य आहेत. परंतु ज्ञानाचे फल जे अशरीरत्व तें नित्य आहे असें श्रुतीने सांगितले आहे. शिवाय मोक्ष हा ज्ञानरूप कर्म केल्याने साध्य होतो असें जर मानले, तर तो स्वर्गनरकादिकांप्रमाणे मेत्यानंतर मनुष्याला प्राप्त होईल. परंतु ब्रह्मज्ञान झाले कीं ताबडतोव जिवंतपर्णीच मोक्ष भिळतो असें श्रुतीने सांगितले आहे. शिवाय, अज्ञाननिवृत्ति हें ब्रह्मज्ञानाचे फल सांगितले आहे. पण ज्ञान म्हणजे एक प्रकारचे कर्म असें मानले, तर त्याला हें फल जुळणार नाही. कारण कर्मापासून अज्ञानाची निवृत्ति होत नाही. आतां ' ज्याप्रमाणे एखाद्या प्रतिमेवर देवाची भावना केली असतां प्रतिमा व देव यांचे जे ऐक्यज्ञान होते ते खरें नव्हे तरें ब्रह्मज्ञानही खरें नव्हे असें म्हणतां येत नाही. कारण भावना ही अप्रमाण असल्यासुळे तिन्यापासून अज्ञाननिवृत्ति हें फल भिळत नाही. परंतु ब्रह्मज्ञानापासून हें फल भिळते म्हणून तें अप्रमाण आहे असें म्हणतां येत नाही. तेव्हां ब्रह्मज्ञान हें सप्रमाण असल्यासुळे प्रमाणांपासूनच ते साध्य होणारे आहे कर्मापासून साध्य होणारे नाही. तसेच ब्रह्माचा कियेशीं संबंध असावयाचा म्हणजे तें ' ज्ञानरूप किंवा उपासनारूप कियेचे कर्म ' अशा रूपानेच असावयाचा. परंतु ब्रह्म हें ज्ञानाचा किंवा उपासनेचा विषय नाही असें प्रत्यक्ष श्रुतीने सांगितले आहे. तर मग ' ब्रह्म जाणावे ' असें श्रुतीने कसें सांगितले आहे असें म्हणाल तर त्यावर आमचे उत्तर असें आहे कीं जेव्हां श्रुति ' ब्रह्म जाणावे ' असें सांगते तेव्हां त्या श्रुतीचे तात्पर्य इतकेच कीं (ब्रह्म जाणावे म्हणजे) अविद्येपासून निवृत्त व्हावै. तेव्हां मोक्ष हें फल कियेपासून प्राप्त होणारे नसल्यासुळे ते अनित्य नाही असें सिद्ध होतें.

आतां मोक्ष हा एक कियेचे फल आहे असें मानावयाचे, म्हणजे तो घटाप्रमाणे ' उत्पाद्य ' आहे असें किंवा दद्याप्रमाणे ' विकार्य ' आहे असें किंवा (गांवाला जावयाचे असले म्हणजे तो गांव जसा आपल्याला प्राप्य असतो त्याप्रमाणे) ' प्राप्य ' आहे असें किंवा (तांदूळ धुवावयाचे असले म्हणजे ते जसे संस्कार्य असतात त्याप्रमाणे) ' संस्कार्य ' आहे असें मानले

पाहिजे. कारण क्रियेचीं फलें ह्या चार प्रकारचीच असतात. पण कर्सेही मानलें तरी मोक्ष अनित्य आहे असेच म्हणावै लोगेल. आणि श्रुतीमध्यें तर मोक्ष कूटस्थनित्य आहे असें सांगितलें आहे. तेव्हा मोक्षरूप फल ज्ञानाशिवाय इतर साधनानें म्हणजे कोणत्याही कर्मानें साध्य होण्यासारखें नाहीं असें सिद्ध झालें. आतां ज्ञान हेही एक प्रकारचें मानसिक कर्मच आहे असें म्हणाल तर ते वरोवर नाहीं. कारण, ध्यान वगैरे जीं मानसिक कर्में आहेत त्यांत व ज्ञानांत मोठाच फरक आहे. कर्म म्हणजे ज्याला वस्तूच्या स्वतःच्या रूपाची गरज नसून जे मनुष्याला आपल्या इच्छेप्रमाणे करितां येते तें. पण येथे तर सिद्ध वस्तूचे जे ज्ञान त्याला मिद्द वस्तूच्या रूपाची गरज आहे; व जशी किद्द वस्तु असेल तसेच तें होणारे आहे. तेव्हां ज्ञान हे करतां येत नाहीं; म्हणून त्याला कर्म म्हणतां येत नाहीं. आतां ज्ञान जर कर्म नाहीं, तर मग आत्मा पहावा, ऐकावा वगैरे विध्यर्थक वाक्ये जीं श्रुतोंत आढळतात तीं काय म्हणून? असा प्रश्न येतो. त्याचें उत्तर असें कीं, ‘आत्मा पहावा, ऐकावा’ म्हणजे ‘मनुष्यानें वाह्य विषयांपासून निवृत्त व्हावै’ असे या वाक्यांचे तात्पर्य आहे; पहाण्याचा किंवा ऐक्याचा विधि सांगण्याविषयीं नाहीं. आतां मीमांसक लोकांचे जे म्हणणे आहे कीं ‘वेदामच्यें फक्त कर्म व त्याला अंगभूत गोषी यांचेच वर्णन केले आहे, व ज्ञानामध्ये स्वतंत्र रीतीनें सिद्ध वस्तूचे वर्णन आहे असा वेदाचा एकही भाग नाही’ ते वरोवर नाहीं. कारण, सर्व वेद कर्माचेच प्रतिपादन करतात असें मानण्याला मुळीच प्रमाण नाहीं. उपनिषदांमध्ये आत्मरूप सिद्ध वस्तूचे वर्णन केले आहे, व त्या आत्म्याचा कोणत्याही कर्मांशी संबंध नाहीं ही गोष प्रत्यक्षसिद्ध आहे; ती कोणालाही नाकवूल करितां येणार नाहीं. आतां जैमिनीने श्रुतोंचा ‘कर्म प्रतिपादन करणे’ हात्च उद्देश्य होय असें मृष्टलें आहे खेर. परंतु ते फक्त कर्मकांडाच्या संबंधाने जैमिनीने मृष्टलें आहे. त्याचा उपनिषदाक्यांशीं कांहीं संबंध नाहीं. शिवाय कर्मकांडांतही ‘ब्राह्मणाला मारुं नये’ अशा तज्ज्ञेची पुष्कल वाक्ये आहेत कीं ज्यांत ‘अमुक कर्म करावै’ असे सांगितलेले नाहीं. तेव्हां जैमिनीचे म्हणणे वरोवर नाहीं. आतां ‘कांहों वाक्यांमध्ये कर्माचे प्रतिपादन नसलें तरी चालेल, फक्त कर्माला उपयोगी पडणाऱ्या वस्तूचे वर्णन पाहिजे’ असे म्हणाल तर तेंशी वरोवर नाहीं. कारण ‘कमाला उपयोगीं पडणाऱ्या वस्तूचे वर्णन न करावै’ असे म्हणाल तर तेंशी वरोवर नाहीं. कारण वेदान्तवाक्यांपासून ब्रह्माचे ज्ञान होऊन त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे मनुष्य संसारांत पडलेला दिसून येतो, म्हणून वेदान्तवाक्ये निरूपयोगीं आहेत’ असे जे मृष्टलें आहे ते वरोवर नाहीं. कारण वेदान्तवाक्यांपासून ब्रह्माचे ज्ञान होऊन त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे मनुष्य संसारांत कर्धीही पडत नाहीं. कारण, ब्रह्मसाक्षात्कार झाला म्हणजे त्याचा शरीरावरील अभिमान नष्ट होतो. तेव्हां अशा मनुष्याला पूर्वीं शरीरावर अभिमान असतांना जीं सुखदुःखें होत होतीं तीं फिरुन होतात अशी कल्पना करणे शक्य नाहीं. ज्या मनुष्याला द्रव्याचा फार लोभ आहे त्याला त्याचे द्रव्य गेले असतां जीरी फार दुःख होते, तरी त्या मनुष्याचा त्या द्रव्यावरील लोभ सुटला असतांही द्रव्य गेल्याचे त्याला दुःख होते असे मानणे शक्य नाहीं. ज्याचा शरीरावरील अभिमान गेला आहे त्याला सुखदुःखे स्पर्श करीत नाहीत असे श्रुतीनेच सांगितले आहे. मनुष्याला मेल्यावरच अशरीरत्वनामक मोक्ष प्राप्त होतो असा नियम नाहीं. जिवंतपर्णीही तो प्राप्त होऊं शकतो. कारण ‘मंला शरीर शाहे’ असा अभिमान मनुष्याला अज्ञानामुळे येतो. हे अज्ञान नष्ट होऊन त्याचा शरीरावरील अभिमान सुटला, म्हणजे जिवंतपर्णीही मनुष्याला अशरीरत्व प्राप्त होण्यास कांहीं हरकत नाहीं. ‘पूर्वजन्मी केलेल्या पाप-पुण्यामुळे मनुष्याला या जन्मी शरीर मिळते, अज्ञानामुळे मिळत नाहीं’ हे म्हणणेही वरोवर नाहीं.

कारण पूर्वजन्मीच्या पापपुण्यांनाही शरीराची जहर आहे व तें शरीरही त्याच्या मागच्या जन्मी केलेल्या पापपुण्यांमुळे मिळतें; अशा रीतीने शरीरापासून पापपुण्यांची व पापपुण्यांपासून शरीराची उत्पत्ति, बीज व अंकुर यांच्या उत्पत्तीप्रमाणे अनादि आहे असे म्हणाल तर तेही बरोबर नाही. कारण ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न झालेला प्रत्यक्ष दिसतो, त्याप्रमाणे पूर्वीच्या पापपुण्यांपासून शरीर उत्पन्न झालेले प्रत्यक्ष दिसत नाही. शिवाय, आत्म्याला क्रिया नाही असे प्रत्यक्ष श्रुतीने सांगितले आहे. त्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी पापपुण्यांचे कर्तृत्व संभवत नाही.

आतां तुम्ही म्हणाल की ‘ज्याप्रमाणे एखाद्या शूर मनुष्याला हा सिंह आहे असे गौण रीतीने म्हणतात, त्याप्रमाणे देहादिकांच्या ठिकाणी आत्मत्वाचा अभिमानही गौणच होय, भिद्या नव्हे;’ तर तेही बरोबर नाही. कारण, मनुष्य आणि सिंह हे परस्परभिन्न आहेत हे सर्वलोकप्रसिद्ध आहे. म्हणून एखाद्या मनुष्याला शौर्याच्या साम्यामुळे ‘सिंह’ असे म्हणतां येते; परंतु ‘देह आणि आत्मा हे भिन्न आहेत’ असे ज्ञान सामान्य लोकांना नाही; इतकेच नव्हे, तर मोठमोळ्या पंडितांनाही नाही. तेव्हां त्या लोकांचा देहावर जो अभिमान आहे तो मिथ्याच होय, गौण नव्हे. आतां अवणानंतर भनन आणि ध्यान श्रुतींत सांगितली आहेत खरीं, परंतु ती ब्रह्मज्ञानाकरितांचे सांगितली आहेत; त्यांवरून ‘मननकियेला किंवा ध्यानकियेला अंगभूत’ अशा रीतीने ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे असे म्हणतां येत नाही. जर ब्रह्माचे ज्ञान झाल्यावर त्याचा इतर कर्मामध्ये विनियोग केला असता, तर तें कर्माला अंगभूत आहे असे आम्ही मानिले असते. परंतु तसा विनियोग कोठेही केलेला नाही. तेव्हां सर्व वेदान्तवाक्यांचे तात्पर्य पाहिले असतां त्यामध्ये ब्रह्माचे स्वतंत्र रीतीने प्रतिपादन केले आहे असे स्पष्ट दिसत येते. म्हणूनच व्यासांनी ‘उत्तरमीमांसा’ नामक निराळ्या शास्त्राला आरंभ केला आहे. ब्रह्म जर कर्माला अंगभूत असते, तर कर्माला अंगभूत अशा गोर्धींचा पूर्वमीमांसा नामक शास्त्रांतच विचार केला असल्यामुळे उत्तरमीमांसा हे निराळे शास्त्र करण्याची व्यासांना जहरी नव्हती. यावरून ब्रह्माचे स्वतंत्र रीतीने वेदान्तवाक्यांमध्ये प्रतिपादन केले आहे हे सिद्ध झाले. आतां वेदान्तवाक्यांमध्ये ‘हे सर्व जग एक ब्रह्मच आहे’ असे सांगितले असल्यामुळे कर्मकांडांत सांगितलेले सर्व विधी व निषेध, तसेच, प्रत्यक्षादि प्रमाणे, ही निरर्थक आहेत असे मात्र समजू नये. कारण ब्रह्मज्ञान होईपर्यंत त्या सर्वांचा उपयोग असल्यामुळे ब्रह्मज्ञान होईपर्यंत ती निरर्थक नाहीत; ब्रह्मज्ञान झाल्यावर मात्र ती निरर्थक होतात.]

शंका:—‘ब्रह्माविषयीं शास्त्र प्रमाण आहे’ असे (जे पूर्वसूत्रांत म्हटले आहे तें) कसे म्हणतां येईल? कारण ‘वेदवाक्यांचा क्रिया हा उद्देश असल्यामुळे ज्यावाक्यांचा तो उद्देश नाही ती वाक्ये निरर्थक होत’ (जै. १२।१) या सूत्रांत ‘शास्त्राचा उद्देश क्रिया आहे’ असे सांगितले आहे. म्हणून ज्याअर्थी वेदान्तवाक्यांचा ‘क्रिया’ हा उद्देश नाही, ल्याअर्थी ती वाक्ये एक अर्थरहित तरी मानिली पाहिजेत, किंवा अर्थसहित मानावयाची असतील तर त्यांत ‘कर्ता देवता इत्यादि गोर्धींची माहिती दिली आहे’ असे समजून ती ‘क्रियाविधीना अंगभूत आहेत’ असे तरी मानिले

पोहिजे, किंवा तीं ‘ उपासनादि इतर क्रियांच्या विधानार्थ आहेत ’ असें तरी मानिले पोहिजे. सिद्ध वस्तूचे प्रतिपादन वेदान्तवाक्यांमध्ये संभवत नाही. कारण सिद्ध वस्तू ह्या प्रत्यक्षादि प्रमाणांचे विषय होत. सिद्ध वस्तूचे प्रतिपादन वेदान्तवाक्यांमध्ये केले आहे असे मानिले, तर त्यांमध्ये त्याज्य अथवा ग्राह्य अशा वस्तूचे प्रतिपादन केले नसल्यामुळे त्यांपासून कोणताही पुरुषार्थ फिद्ध होणार नाही. आणि म्हणूनच ‘ तो रडेला ’ (यजु. सं. १।५।१।३) इत्यादि वाक्यें निरर्थक होऊ नयेत या हेतूने “ (अर्थवादांची) विधीशी एकवाक्यता असल्यामुळे ते ‘विधीच्या स्तुतीकरिता’ अशा रूपाने प्रमाण होत ” (जै सू. १।२।७) या सूत्रांत (वर्ण्यासारख्या वाक्यांना) ‘ स्तुतीकरिता ’ या रूपाने सार्थकता आहे असे सांगितले आहे. तसेच, ‘ शक्तीकरिता तुला (मी तोडतो.) ’ (यजु. सं. १।१।१) इत्यादि मंत्रांमध्ये सुद्धां क्रिया आणि त्यांचीं साधने

१. मीमांसकांच्या मर्ती वेदाचे मुख्य तात्पर्य ‘ कांहीं क्रिया कराव्या ’ असे विधी व ‘ कांहीं क्रिया करू नयेत ’ असे निषेध सांगण्याचे आहे. आतां वेदांमध्ये अशीं पुष्टकळ वाक्ये आहेत कीं तीं विधी किंवा निषेध यांपैकीं कांहींच सांगत नाहीत. अशा वाक्यांना ‘ अर्थवाद ’ म्हणजे ‘ विधीची प्रशंसा करणारी वाक्ये ’ असे मानितात. या वाक्यांचे काम क्रियेला लागणाऱ्या ज्या गोष्टी-कर्ता देवता वगैरे-त्यांची माहिती देणे हॅ आहे. उदा०—‘वैभवाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने वायुदेवतेशीत्यर्थ क्षेत पशु मारावा’ असा विधि सांगितल्या-नंतर त्या विधीच्याच संबंधाने ‘ वायु ही अतिशय क्षिप्र (शीघ्र गमन करणारी) देवता आहे ’ असे वाक्य वातले आहे. हॅ वाक्य अर्थवादरूप आहे. कारण ‘ क्षिप्र देवतेला उद्देश्यन केलेले कर्म आपले फलही क्षिप्रच (लवकरच) देईल ’ अशा रीतीने हॅ वाक्य वरील विधीची स्तुतीच करिते, म्हणून ते विधिवाक्याला अंगभूत आहे. तसेच, वेदान्तवाक्येंही अर्थवादांप्रमाणे विधि-वाक्यांना अंगभूत होत.

२. सिद्ध वस्तूचे ज्ञान ज्ञाल्यापासून कांहीं फल प्राप्त होणार नाही. कारण फल दोन प्रकारचे असेते :—सुखप्राप्ति किंवा दुःखनाश. हॅ फल प्रवृत्ति आणि निवृत्ति यांच्या योगाने साध्य होणारे आहे. पण ज्या गोष्टीचे ग्रहण केल्याने सुखप्राप्ति व्हावयाची ती गोष्ट प्रवृत्तीने साध्य आहे असे ज्ञान असले, तरच त्या गोष्टीविषयीं मनुष्याची प्रवृत्ति होईल. तसेच, ज्या गोष्टीचा त्याग केल्याने सुखप्राप्ति व्हावयाची ती गोष्ट निवृत्तीने साध्य आहे असे ज्ञान असले, तरच त्यापासून मनुष्याची निवृत्ति होईल. सिद्ध वस्तूच्या ज्ञानापासून प्रवृत्ति आणि निवृत्ति होऊ शकणार नाहीत; म्हणून त्यापासून फलही प्राप्त होणार नाही.

३. ‘ देवांनी अडकविव्यामुळे तो अग्नि रडला ’ हॅ वाक्य ‘ यज्ञामध्ये रुपे देऊ नये ’ या निषेधवाक्याला अंगभूत अशा रीतीनेच सार्थक आहे. कारण, त्यांत ‘ अग्नीच्या अश्रूपासून रुपे उत्पन्न झाले असल्यामुळे रुपे त्याज्य आहे ’ अशा रीतीने रुप्याची निंदा केली आहे. तेव्हां या निदेच्या द्वाराने ते वरील निषेधवाक्याला अंगभूतच होय. अशा रीतीनेच ते वाक्य सार्थक आहे, एरवीं ते निरर्थक होईल.

४. ‘ स्तुति ’ शब्दाने निंदाही व्यावी.

यांचे प्रतिपादन केले असल्यामुळे लांचाही कर्मार्थी संबंध आहे असे (जैमिनीने जै. मू. १२।४० मध्ये) सांगितले आहे. वेदवाक्यांना विर्धीर्थी कार्ही तरी संबंध असल्याचून सार्थकता प्राप्त झाली आहे असे कोठेही आढळत नाही, व ते सयुक्तिकौटी नाही. ‘ सिद्ध वस्तूचे स्वरूप ’ हा विर्धीचा विषय आहे असे संभवत नाही. कारण, विर्धीचा ‘ क्रिया ’ हा विषय होय. यावरून ‘ कर्मला अवश्य लागणाऱ्या कर्ता देवता इत्यादि ज्या गोष्टी त्यांच्या स्वरूपांची माहिती देणारी ’ अशा रूपाने वेदान्तवाक्ये क्रियाविर्धीना अंगभूत आहेत असे मानिले पाहिजे. आतां प्रकरणान्तर होईल या भीतीने हीं वाक्ये क्रियाविर्धीना अंगभूत आहेत असे मानावयाचे नसेल, तर ती ‘ स्वतःच्या प्रकरणांत सांगितलेल्या उपासनादि क्रियांच्या विधानार्थ आहेत ’ असे तरी मानिले पाहिजे. यावरून ‘ ब्रह्माला शास्त्र प्रमाण नाही ’ असे सिद्ध झाले.

यावर सूत्रकारांचे उत्तरः—

शास्त्रयोनित्वात् ॥ ४ ॥

४ परंतु ते (ब्रह्म शास्त्रगम्य आहे); कारण
(त्याविषयीं वेदान्तवाक्यांचे) तात्पर्य आहे. ॥४॥

सूत्रांतील ‘ परंतु ’ हा शब्द ‘ पूर्वपक्षाचे निराकरण झाले ’ असे सुचितो. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान् आणि जगाच्या उत्पत्तिस्थितिलयांचे कारण जे ब्रह्म ते शास्त्र-

५. प्रत्येक वेदान्या संहितेमधील पद्यात्मक वाक्यांना ‘ क्वचा ’ किंवा ‘ मंत्र ’ म्हणतात. आतां येये अशी शंका येते कीं वेदान्तवाक्ये हीं अर्थवादांप्रमाणे विर्धीना अंगभूत नाहीत, तर मंत्रांप्रमाणे स्वतंत्र आहेत. या शंकेवर या वाक्यांत उत्तर दिले आहे :—मंत्र देखील विर्धीना अंगभूत आहेत. ज्या कियेचा विधि सांगितला असतो त्या क्रियेला पुष्कळ साधने लागतात. त्या साधनाचे स्मरण कृष्ण देणे हे मंत्रांचे काम आहे. यज्ञांमध्ये देवतांना उद्देशून आहुती द्यावयाच्या असतात. तेव्हां ‘ देवता ’ हे एक यज्ञक्रियेचे साधन होय. मंत्रांमध्ये देवतांच्या प्रार्थना असतात. तेव्हां ज्या देवतेला उद्देशून यज्ञांत आहुती द्यावयाच्या असतात, त्या देवतेचे स्मरण कृष्ण देजेन मंत्र यज्ञाला उपयोगी पडतात. ‘ शक्तीकरितां तु तु ’ या मंत्रांत ‘ तोडतो ’ हे क्रियापद अस्याहूत आहे. या मंत्रावरून तोडण्याची क्रिया प्रतीत होते. तसेच, ‘ अभि मस्तक आहे ’ या मंत्रांत क्रियेला साधन जी अशिरूप देवता तिची प्रतीति होते. तेव्हां यावरून मंत्र देखील स्वतंत्र नाहीत, तर विर्धीना अंगभूतचे आहेत; कारण त्यांतही क्रिया आणि क्रियांची साधने यांचे व प्रतिपादन केले आहे असे सिद्ध होते.

६. कारण खिद्द वस्तूला फल नाही असे पूर्वीं सांगितले आहे.

७. प्रकरणान्तर म्हणजे भिन्न प्रकरण. ब्राह्मणप्रथामध्ये कर्माचे प्रकरण सुकृं आहे, व उपनिषदांमध्ये शानाचे प्रकरण सुरुं आहे. तेव्हां वेदान्तवाक्ये क्रियाविर्धीना अंगभूत आहेत असे मानिले तर शानप्रकरणामध्ये भिन्न अशा कर्मप्रकरणाची सुरुवात केली असे होईल.

गम्यच आहे. कशावरून ? त्याविष्यीं तात्पर्य आहे यावरून. सर्व वेदान्तवाक्यांमध्ये ' हे सोम्य ! हें पूर्वीं सतत्त्व होतें, आणि तें एक आणि अद्वितीय असें होतें ' (छां० ६।२।१); ' हें पूर्वीं खरोखर एक आत्माच होता ' (ऐ० २।४।१।१); ' ज्याला कोणी कारण नाहीं, ज्याचें कोणी कार्य नाहीं, ज्याला अन्तर्बाध्य कांहीं नाहीं, तें हें ब्रह्म ' (बृ० २।५।१९); ' हा आत्मा ब्रह्म सर्वसाक्षी होय ' (बृ० २।५।१९) ' पुढें जें दिसतें तें अमर्त्य असें ब्रह्मच होय. ' (मुं० २।२।१।१) इत्यादि वाक्यांच्या तात्पर्याचा रोख याच अर्थाच्या प्रतिपादनाकडे आहे. या वाक्यांतील पदांचें ब्रह्मस्वरूप सांगण्याविष्यीं तात्पर्य आहे असें निश्चित होत असतां, त्यांचें निराळे तात्पर्य^९ आहे अशी कल्पना करणे बरोबर नाहीं. तसें केले असतां ' श्रुतहानि ' आणि ' अश्रुत-कल्पना ' हे दोन दोष^{१०} येतील. वेदान्तवाक्ये हीं कर्त्याच्या स्वरूपाचें प्रतिपादन करितांत असेही म्हणतां येत नाहीं. ' त्या कालीं हा (आत्मा) कशानें काय पाहील ? ' (बृ० २।४।१४) इत्यादि श्रुतींत किया, कर्ता कर्म वैगेर साधने व फले यांचा निषेध केलेला आढळतो. बरे, ब्रह्म हें जरी सिद्धवस्तु आहे तरी तें प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय होत नाहीं. कारण ' ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे ' ही गोष्ट ' तें तूं आँहेस ' (छां० ६।८।७) या शास्त्रावांचूनै (इतर कशावरूनही) जाणली जात नाहीं. आतां ब्रह्म हें ' त्याज्यही नाहीं आणि ग्राह्यही नाहीं ' असें असल्यामुळे त्याचा उपदेश व्यर्थ होतो हा जो पूर्वींचा दोष तो बरोबर नाहीं. कारण ' त्याज्यही नाहीं आणि ग्राह्यही नाहीं असें जें ब्रह्म तें सर्वांचा आत्मा आहे ' अशा ज्ञानानेंच सर्व क्लेशांचा नाश होऊन पुरुषार्थसिद्धि^{११} होते. आतां कांहीं प्रकरणांमध्ये देवतादिकांचें जें प्रतिपादन केले आहे तें त्या त्या प्रकरणांमध्ये सांगितलेल्या उपासनेकरितां होय असें मानिले तरी कांहीं विरोध येत नाहीं. परंतु त्यावरून ब्रह्म देखील त्याप्रमाणे उपासनाविधीला अंगभूत आहे असें मात्र होत नीहीं.

८. ब्रह्माचें स्वरूप काय हें सांगण्याविष्यीं.

९. शानाहून निराळे असें जें कर्म त्याचें प्रतिपादन करण्याविष्यीं तात्पर्य.

१०. जें ब्रह्म सांगितलें आहे त्या सांगितलेल्या (श्रुत) ब्रह्माचा त्याग करणे आणि जें कर्म सांगितलें नाहीं तें न सांगितलेले (अश्रुत) कर्म सांगितलें आहे अशी कल्पना करणे असे दोन दोष.

११. प्रत्येक कर्माला कर्ता लागतो; तेव्हां कर्ता जो आत्मा त्याचें स्वरूप काय आहे हें सांगतात.

१२. या वाक्यांत ' तें ' म्हणजे ब्रह्म आणि ' तूं ' म्हणजे जीवात्मा असें समजावें.

१३. वेदान्तवाक्यांचून.

१४. मोक्षप्राप्ति.

१५. उपासनेला उपास्य (म्हणजे ज्याची उपासना करावयाची ती) वस्तु व उपासक (म्हणजे उपासना करणारा) या द्वैताची (दोन गोष्टीची) गरज लागते. तेव्हां उपास्य अशा रूपाने ब्रह्म उपासनेला अंगभूत आहे असें म्हणतां येत नाहीं.

कारण (सर्व एकच ब्रह्म आहे असें) एकत्वाचे ज्ञान ज्ञाल्यावर त्याज्य आणि ग्राह्य असें कांहींच उरत नसल्यामुळे किया कारक ईर्शादि द्वैताच्या ज्ञानाचा नाश होतोः एकत्वाचीषीर्णी निक्षय दृढ होऊन द्वैतविज्ञानाचा एकदां उच्छेद ज्ञाला असतां त्याचा फिरून उदय होण्याचा संभवही नाहीं, की ज्याच्या योगानें ब्रह्म हें उपासनाविधीचीं अंग आहे असें प्रतिपादन करितां येईलै. जरी इतर ठिकाणी वेदवाक्यांना विधीशीं कोणत्याही प्रकारचा संबंध असल्यावांचून प्रामाण्य आहे असें आढळून येत नाहीं तरी आत्मज्ञान हें फलपर्यवसायी असल्यामुळे त्याला प्रतिपादन करणारे जें (वेदान्त-) शास्त्र तें अप्रमाण ठरवितां येत नीहीं. शास्त्राचे प्रामाण्य हें अनुमानगम्यही नाहीं, की ज्याच्या योगानें अन्य स्थळीं पाहिलेल्या दृष्टांताची त्याला अपेक्षा लागली असंती. यावरून ब्रह्माला शास्त्र प्रमाण आहे असें सिद्ध झालें.

या ठिकाणी (वृत्तिकारादि) दुसरे लोक असा आक्षेप आणितातः—जरी ब्रह्म हें शास्त्रगम्य आहे, तरी त्या ब्रह्माचे ‘ तें प्रतिपत्ति-विधीचे विषय आहे ’ अशा

१६. कर्ता, कर्म, करण वर्गेरे.

१७. जीवात्मा व ब्रह्म हीं एकच आहेत, व ब्रह्मावांचून दुसरे कांहीं नाहीं असा.

१८. उपासनेला एक उपासक व दुसरी उपास्य वस्तु अशा दोन गोष्टी लागतात. पण या दोन गोष्टींचा (द्वैताचा) एकदां नाश ज्ञाला म्हणजे ब्रह्माची उपासना संभवत नाहीं; म्हणून तें उपासनाविधीचे अंग आहे असें म्हणतां येणार नाहीं.

१९. कर्मकांडामध्ये कांहीं अशीं वाक्ये आहेत की ज्यांना ‘ अर्थवाद ’ असें म्हणतात. या वाक्यांचा उद्देश ‘ अमुक एक कर्म करावै ’ असें सांगण्याचा नसतो; तर ‘ जें कर्म विधिवाक्यानें करावै म्हणून सांगितले असतें त्या कर्माला लागणाऱ्या (कर्ता कर्म साधन वर्गेरे) सर्व गोष्टींची माहिती द्यावशाची ’ असा असतो. हीं वाक्ये ‘ विधीना अंगभूत ’ अशा रूपानेच प्रमाण घरिली आहेत. (सूत्र ४ वरील टीप १ पहा). किया सांगण्याचा त्यांचा उद्देश नसल्यामुळे त्यांना स्वतःचे प्रामाण्य नाहीं. त्याप्रमाणे वेदान्तवाक्येही ‘ विधीना अंगभूत ’ अशा रूपानें प्रमाण घरावीं असें शंकाकाराचे म्हणणे आहे. त्यावर उत्तर :—अर्थवादवाक्यांना स्वतःचे फल नसल्यामुळे तीं ‘ विधीना अंगभूत ’ अशा रूपानें प्रमाण घरिली जातात. परंतु वेदान्तवाक्यांना स्वतःचे मोक्षरूप फल आहे. तेव्हां त्यांना स्वतःचे प्रामाण्य आहे असें मानिले पाहिजे.

२०. ‘ वेद प्रमाण आहे ’ ही गोष्ट अनुमानावरून सिद्ध करावयाची नाही. जर ही गोष्ट अनुमानावरून सिद्ध करावयाची असती तर त्याकरितां दृष्टांताची जरूर लागती. उदा० :— एक मनुष्य पर्वतावर पुळकळ धूर आहे असें पाहून अनुमान करतो कीं पर्वतावर अभि आहे. या अनुमानाला महानस (स्वयंपाकगृह) वर्गेरे दृष्टांताची जरूर आहे. कारण, महानस वर्गेरे ज्या ज्या ठिकाणी धूर असतो त्या त्या ठिकाणी अभि असतो असा त्या मनुष्याला पुळकळदां अनुभव आलेला असतो. या अनुभवाच्या जोरावर तो पर्वतावर अभि आहे असें अनुमान करतो. कारण, महानसप्रमाणे पर्वतावरही तो धूर पहातो. अशा रीतीनें या अनुमानाला महानस ज्ञैरे दृष्टांताची जरूर आहे. तरेच, ‘ वेद प्रमाण आहे ’ ही गोष्ट जर अनुमानानें सिद्ध करावयाची असती, तर त्याला अर्थवादरूप दृष्टांताची जरूर लागती. ती अशी :— अर्थवादवाक्ये हीं वेद-

रूपानेच शास्त्र प्रतिपादन कैरिते. ज्याप्रमाणे लौकिक प्रमाणांवरून ज्यांचे ज्ञान व्हावयाचे नाही अशा यूप आहवनीय इत्यादि पदार्थांचे 'विधीना अंगभूत' अशा रूपाने शास्त्र प्रतिपादन कैरिते त्याप्रमाणेच होय. असे कशावरून ? अशावरूनः— कोणत्या तरी कर्माकडे मनुष्याला प्रवृत्त करणे किंवा कोणत्या तरी कर्मापासून त्याला निवृत्त करणे हाच शास्त्राचा उद्देश असतो. जाणणाऱ्या पुरुषांनीही असे म्हटले आहे:— ' 'कर्माचा वोध करून देणे हाच वेदाचा दृश्य उद्देश ' (शाब० भा० १।१।१); ' कर्माविधीं प्रवृत्त करणारे जें वचन ती चोदना होय ' (शाब० भा० १।१।२), ' त्या (धर्मांचे) ज्ञान करून देणारे (जें वेदवाक्य तो) उपदेश होय ' (जै० १।१।५); ' वाक्यांत असलेल्या पदांचा क्रियावाचक पदाशीं संवंध लावावा ' (जै० १।१।६); " वेदवाक्यांचा ' कर्मांचे प्रतिपादन ' हा उद्देश असल्यामुळे ज्या वाक्यांचा तो उद्देश नाही ती वाक्ये निरर्थक होत " (जै० १।२।१). यावरून पुरुषाला कोणत्या तरी कर्माविधीं प्रवृत्त करूनच आणि कोणत्या तरी कर्मापासून निवृत्त करूनच शास्त्रांतील वाक्यांना सार्थकता येते; आणि ' या वाक्यांना अंगभूत ' अशाच रूपाने इतर सर्व वाक्ये सार्थक होतात. वेदान्तवाक्येही त्यासारखीच असल्यामुळे वाक्ये असून प्रमाण आहेत; म्हणून ज्या अर्धी वेदान्तवाक्येही अर्थवादवाक्यांप्रमाणे वेदवाक्ये आहेत, त्या अर्धी वेदान्तवाक्येही अर्थवादवाक्यांप्रमाणेच प्रमाणभूत आहेत अशा रीतीने ' वेद प्रमाण आहे ' या अनुमानाला अर्थवादरूप दृष्टांताची जरूर लागती. पण वेद स्वतःच प्रमाण आहे. ज्याप्रमाणे रूप पाइण्याकरितां होळ्यांना तुसून्या प्रमाणाची जरूर लागत नाही, त्याप्रमाणे वेदाला आपला विषय प्रतिपादन करण्याकरितां दुसून्या प्रमाणाची जरूर लागत नाही.

२१. ज्या विधींनी ' ज्ञानरूप कार्य करावै ' असे सांगितलेले असते त्यांना ' प्रतिपत्तिविधी ' (ज्ञान-विधी) म्हणतात. या ज्ञानविधीचा ज्ञान हा विषय होय. आतां ज्ञान कदाचै करून ध्यावयाचे असा अर्थात् प्रभ उत्पन्न होतो; म्हणून ज्ञानाचा विषय सांगितला पाहिजे म्हणजे ब्रह्म सांगितले पाहिजे. तेव्हा ब्रह्म हैं ज्ञानरूप कार्याच्या ठिद्धीला अवश्य असल्यामुळे ते ज्ञानविधीला अंगभूत होय. अशा रीतीनेच त्यांचे प्रतिपादन केले आहे (भा०) गोविदानंदांनी प्रतिपत्तिविधीचा ' उपाधनाविधि ' असा अर्थ केला आहे.

२२. यूप म्हणजे खांब. ' यूपाला पशु बांधतो ' या वाक्यांत पशु बांधण्याकरितां यूपाचा विनियोग केलेला आहे. आतां असा प्रभ उद्भवतो की हा यूप कसला असतो ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल पुढील वाक्ये होते :— ' यूपाला तासतो ' ' यूपाला अष्टपैलू करितो ' इत्यादि. या वाक्यांवरून ' यूप म्हणजे सैराच्या लांकडाचा तासूल अष्टपैलू केलेला एक खांब ' असे समजते. हे यूपाचे स्वरूप पशुबंधनाला आवश्यक असल्यामुळे बंधनविधीला अंगभूत आहे. तसेच, ' आहवनीयांत आहुती देतो ' यावरून आहवनीय म्हणजे काय अशी आकांक्षा उत्पन्न हेते, तनिवारणार्थ पुढील वाक्य होय :— वसंत अमृतं ब्राह्मणाने अशीची स्थापना करावी, या वाक्यावरून ' आहवनीय ' म्हणजे ' स्थापनारूप संस्कारानें शुद्ध केलेला अग्नि ' असे समजते. हे आहवनीयांचे स्वरूप वरील आहुतिदानविधीला अवश्य असल्यामुळे त्या विधीला ते अंगभूत होय (र. आ.).

त्यांनाही तशाच रीतीने सार्थकत्व असले पाहिजे. अशा रीतीने वेदान्तवाक्ये हीं विधि-बोधक आहेत असे मानिले म्हणजे ज्याप्रमाणे स्वर्गादिकांची इच्छा करणाऱ्या मनुष्याला अग्निहोत्रादि साधने सांगितली आहेत, त्याप्रमाणे भोक्षाची इच्छा करणाऱ्या मनुष्याला ब्रह्मज्ञान हें साधन सांगितले आहे असे मानणे युक्त होतें. आतां असे म्हणाल की ‘या शास्त्रांतील ज्ञेय वस्तु कर्मकांडांतील ज्ञेय वस्तुपेक्षां भिन्न आहे; कारण कर्मकांडांत ‘पुढे होणारा धर्म’ हें ज्ञेय आहे, व या ठिकाणी तर नित्यसिद्ध ब्रह्म हें ज्ञेय होय; तंसेच ‘धर्मज्ञानाचे फल कर्माच्या अनुष्टानावर अवलंबून असल्यामुळे त्याहून ब्रह्मज्ञानाचे फल भिन्न असले पैऱ्हिजे’ तर असे म्हणणे वरोवर नाही. कारण ‘कार्यविधीचा विषय’ अशा रूपानेच (शास्त्राने) ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे. ‘ओ! आत्मा खरोखर पहावा’ (बृ० २।४।५); ‘जो पापापासून मुक्त आहे अशा त्या आत्म्याला शोधावा, त्याला जाणण्याची इच्छा करावी’ (छां० ८।७।१); ‘आत्मा अशा दृष्टीनेच (ब्रह्माची) उपासना करावी’ (बृ० १।४।७); ‘आत्मा हें आपले स्वरूप अशा दृष्टीने आत्म्याचीच उपासना करावी’ (बृ० १।४।१५); ‘जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मस्वरूपच होतो^{२३}’, (मु० ३।२।९); असे विधी असल्यामुळे हा विधींतील आत्मा कोण? ब्रह्म कोण? अशी आकर्षका उत्पन्न झाली असतां, ‘(आत्मा) नित्य आहे’ (का० २।१८); ‘सर्वज्ञ आहे’ (मु० १।९); ‘सर्वव्यापी आहे’ (शे० ३।११), ‘नित्यतृप्त आहे, नित्य-नुद्ध-बुद्ध-मुक्त-स्वभावाचा आहे’ (नृ० ता०९); ‘ब्रह्म हें ज्ञानस्वरूप व आनंदस्वरूप आहे’ (बृ० ३।९।२८) इत्यादि सर्व वेदान्त-वाक्ये त्या आत्म्याचे व ब्रह्माचे स्वरूप वर्णन करून सार्थक होतात. आणि अशा ब्रह्माच्या उपासनेने लौकिक व्यवहारांत अदृष्ट पण शास्त्रांत दृष्ट असे मोक्षरूपी फल प्राप्त होते. वेदान्तवाक्यांचा कार्यविधीर्णी कोणत्याही प्रकारचा संबंध न मानितां केवळ सिद्धवस्तूचेच त्यांत प्रतिपादन केले आहे असे मानिले, तर त्या वाक्यांवरून कोणत्या गोष्टीचा त्याग करावा व कोणत्या गोष्टीचे ग्रहण करावे हें समजण्याचा संभव नसल्यामुळे ती वाक्ये ‘पृथ्वीवर सात द्वीपे आहेत’ ‘हा राजा चालला आहे’ इत्यादि वाक्यांप्रमाणे निरर्थक होतील.

शंका:— जसे ‘ही दोरी आहे, साप नव्हे’ इत्यादि वाक्यांमध्ये सिद्धवस्तूचेच प्रतिपादन असून देखील सर्पप्रतीच्या योगाने उत्पन्न झालेली भीति दूर केल्याने

२३. कारण, ब्रह्मज्ञानाचे फल (मुक्ति) जर कर्मफलाप्रमाणे कर्मपासून उत्पन्न होणारे असेल, तर मग तें कर्मफलापासून भिन्न होणार नाही; व तसे झाले म्हणजे दोन्ही शास्त्रांतील ‘जिज्ञास्य’ बस्तूही भिन्न होणार नाहीत. आणि मग दोन निरनिराळी शास्त्रे करण्याचे प्रयोजन राहणार नाही.

२४. या वाक्यापासून ‘ब्रह्मभावाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्म जाणावे’ असा विधि फलित होतो.

ती वाक्ये सार्थक आहेत असें दिसून येतें तसेच हा वेदान्तवाक्यांमध्ये देखील असंसारी अशा ब्रह्मरूप वस्तुचे प्रतिपादन केल्याने 'ब्रह्म संसारी आहे' अशी भांति दूर होते; म्हणून ही वाक्येही सार्थक होतील. (उत्तर) :—ज्याप्रमाणे 'ही दोरी आहे असें ऐकिल्याने सर्पाविषयीची भांति नाहीशी होते, त्याप्रमाणे फक्त ब्रह्मस्वरूपाच्या श्रवणानेच 'आत्मा संसारी आहे' अशी भांति जर नाहीशी झाली असती, तर ती वाक्ये सार्थक झाली असती. परंतु ती भ्रांति तर नाहीशी होत नाही. कारण, ज्याने ब्रह्माचे स्वरूप ऐकिले आहे अशा मनुष्याच्या ठिकाऱ्यां पूर्वप्रिमाणेच सुखदुःखादि संसारी-आत्म्याचे धर्म दृष्टीस पडतात. आणि शिवाय '(आत्म्याचे) श्रवण करावें, मनन करावें, ध्यान करावें, ' (वृ० २।४।५) या श्रुतीत श्रवणानंतर मनन आणि निदिध्यासन या दोन गोष्टी सांगितलेल्या आढळतात. यावरून 'उपासनाविधीचा विषय' अशा रूपानेच ब्रह्म शाखगम्य आहे असें मानिले पाहिजे.

या वृत्तिकारादिकांच्या आक्षेपावर आमचे उत्तर:—हा तुमचा आक्षेप बरोबर नाही. कारण कर्मविद्या आणि ब्रह्मविद्या यांच्या फलांत फार फरक आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक अशा प्रकारचे श्रुति आणि सृति यांत सांगितलेले जे कर्म त्याला धर्म मृणतात; आणि त्या विषयीचा विचार 'अंतां ह्यास्तव धर्मजिज्ञासा', (जै० १।१।१) या सूत्रांत आरंभिलेला आहे. (धर्माचा विचार करिताना) हिंसादिक जो अधर्म त्याविषयी वेदांतील निषेधवाक्ये प्रमाण असल्यासुले त्या- (अधर्मा-) च्या परिहारासाठी त्याचाही विचार करणे युक्त होय. आतां या शाखगम्य हिताहितस्थी धर्माधर्माची सुखदुःखें ही प्रत्येक्ष फले होत. या फलांचा उपभोग कायावाचैर्मिनांनीच घेतला जातो. ही फले विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगापैसूनच उत्पन्न होतात; आणि या फलांचा अनुभव ब्रह्मदेवापासून तो (वृक्ष वौरे) स्थावर जंतूपर्यंत प्रसिद्ध आहे. मनुष्यापासून आरंभ करून थेट ब्रह्मदेवापर्यंत सर्व देहधारी प्राण्यांना कमीज्यास्त प्रमाणीने सुख होते असें अनुभवाला अनुसरून श्रुति सांगते. यावरून सुखाला कारण जो धर्म त्याच्यांतही कमीज्यास्तपणा आहे असें अनुमान होते. धर्माच्या भेदामुळे अधिकारी पुरुषांतही भेदै आहे असें सिद्ध होते.

२५. वेदाध्ययनानंतर.

२६. पण मोक्ष तर दुःखरहित आहे.

२७. पण मोक्ष तर अतीदिय आहे.

२८. पण मोक्षाचा तर शरीर-वैगैरेनी उपभोग घेतला जात नाही.

२९. पण मोक्ष तर विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होत नाही.

३०. पण मोक्ष तर ज्यांना आत्मा कळला नाही त्या लोकांमध्ये प्रसिद्ध नाही.

३१. पण मोक्षांत कमीज्यास्तपणा नाही; व त्याला कारण जे तत्त्वशान तेही एक-इक्षु आहे.

३२. पण मोक्षाचा अधिकारी तर मार्गे सांगितलेली चार साधने ज्याला प्राप्त झाली आहेत तो, एकरूपच आहे.

‘फलांविषयीच्या इच्छा, कर्म करण्याविषयीचीं सामैथ्यें, इत्यादि गोष्टीतील भेदांमुळे अधिकारी मुरुषांत भेद असतो हें तर प्रसिद्धच आहे. तसेच, यज्ञयागादि कर्मे करणाऱ्या लोकांच्या ठिकाणी विद्यौं व सैमाधि हा विशेष प्रकारच्या असल्यामुळे ते लोक उत्तर मैर्गीनं जातात, परंतु केवळ इष्ट, पूर्त आणि दत्त ही कैमे करणारे लोक धूमादि क्रमानं दक्षिण मार्गानं जातात; आणि तेथेही त्यांच्या सुखांत आणि सुखाच्या साधनांत कमीज्यास्तपणा असतो असे ‘कर्माचा क्षय होईपर्यंत राहून’ (छां० ५।१०।५) या श्रुतीवरून समजते. तसेच, मनुष्यापासून तो नरकांत वास करणाऱ्या आणि स्वैवर अशा प्राण्यांपर्यंत सर्व ठिकाणी कमीज्यास्त प्रमाणानं सुखाचा भाग हा शास्त्रगम्य जो धर्म त्यापासूनच उत्पन्न होतो असे समजते. अशाच तन्हेने मनुष्यापासून श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांना दुःखही कमीज्यास्त प्रमाणानं असते असे दिसून येते. यावरून त्या दुःखाचे कारण—जो वेदांतील निषेधवाक्यांवरून जाणिलेला अधर्म—त्या अधर्मात, आणि त्या अधर्माचे आचरण करणाऱ्या लोकांतही, कमीज्यास्त प्रमाणानं भेद असला पाहिजे असे अनुमान निवते. येणेप्रमाणे अविद्यादिदोषेयुक्त प्राण्यांच्या धर्माधर्माच्या भेदांपासून उत्पन्न होणारा व शरीरधारणावर अवलंबून असलेला जो सुख-दुःखांचा भेद तदूपीच हा अनित्य संसार आहे असे श्रुतिरैतीमध्ये प्रसिद्ध असून युक्तिसिद्धेही आहे. ‘जोपर्यंत त्याला शरीर आहे तोपर्यंत त्याची सुखदुःखांपासून सुटका

३३. ‘पुत्र, धन वगैरे असणे’ इत्यादि लौकिक सामैथ्ये.

३४. उपासना (आ०).

३५. ज्या वस्त्राची उपासना करावयाची त्याच्या ठिकाणी असणारी चित्ताची एकाग्रता.

३६. उपनिषदांत मरणानंतर प्राण्याला जाण्याचे दोन प्रकारचे मार्ग वर्णिले आहेत. येणान आणि कर्म या दोहोचे अनुष्ठान करितात ते आर्चिरादिमार्गानं ब्रह्मलोकाप्रत जातात; वज्रेचे नुसत्या कर्माचे अनुष्ठान करितात ते धूमादिमार्गानं चंद्रलोकाप्रत जातात. या दोन्ही मार्गांचे पूर्ण विवरण या ग्रंथाच्या चवच्या अस्यायांत केले आहे.

३७. अग्निहोत्र, तप, सत्याचरण, वेदांचे संरक्षण, आतिथ्य आणि वैश्वदेव या कर्माना ‘इष्ट’ असे म्हणतात. विहिरी, तळी, देवळे वगैरे बांधणे, अनच्छत्रे घालणे, बागा करणे इत्यादि कर्माना ‘पूर्ते’ असे म्हणतात. शरणागतांचे रक्षण करणे, प्राण्यांची हिंसा न करणे व वेदी—(यज्ञभूमी—) च्या बाहेर दान करणे या कर्माना ‘दत्त’ असे म्हणतात.

३८. चंद्रलोकांत.

३९. वृक्ष वगैरे हे स्थावर प्राणी होत.

४०. ‘आदि’ शब्दानें काम, क्रोध, भय, अहंपणा वगैरे दोष ध्यावे.

४१. ‘शारीरिक कर्मदोषांमुळे मनुष्य हा वृक्ष वगैरेच्या जन्माला जातो; वाचिक कर्मदोषांमुळे पञ्चपक्ष्यांच्या जन्माला जातो; व मानसिक कर्मदोषांमुळे अंत्यजाच्या जन्माला जातो’ इत्यादि स्मृती समजाच्या. (आ०).

४२. ‘सरपण जास्त घातले म्हणजे जाळ अधिक मोठा होतो असे दिसून येते’ या शां. भा. ६

नाही' (छां० ८।१२।१) या श्रुतीत वर वर्णिलेलेच संसाररूप सांगितले आहे. 'ज्याला शरीर नाही त्याला सुखदुःखें स्पर्श करीत नाहीत' (छां० ८।१२।१) या श्रुतीत ('मुक्त' प्राण्याला) सुखदुःखांचा संबंध नसतो असें सांगितले आहे. यावरून ज्याला 'मोक्ष' अशी संज्ञा आहे असें जे 'अशरीरत्व' तें शास्त्रगम्य असा जो धर्म त्याचे कार्य नव्हें असें निष्पत्र होतें. कारण तें धर्माचे कार्य आहे असें मानिले, तर 'मुक्त' प्राण्याला सुखदुःखांचा संबंध नसतो हें विधान बरोबर होणार नाही. आतां 'अशरीरत्व' हेच धर्माचे कार्य आहे असें म्हणतां येत नाही. कारण 'अशरीरत्व' हें आत्म्याला स्वभावसिद्ध आहे असें पुढील श्रुतीवरून स्पष्ट होतें:—शरीरामध्ये असून अशरीर, अनित्य वस्तुमध्ये असून नित्य, महान्, आणि सर्वव्यापी, अशा आत्म्याला जाणून सुज्ञ पुरुष शोक करीत नाही' (का० २।२२); 'तो प्राणरहित, मनरहित, आणि शुद्ध असा आहे' (मुं० २।१।२); 'कारण हा पुरुष निःसंग झैहे' (बृ० ४।३।१५) इत्यादि. म्हणूनच कर्मानुष्ठानानें प्राप्त होणाऱ्या फलांपासून भिन्न असें मोक्षनामक अशरीरत्वरूप फल नित्य आहे असें सिद्ध झाले. आतां नित्य वस्तुपैकीसुद्धां कांहीं परिणामिनित्य असतात; क्षणजे अशा कीं त्यांच्यांत कांहीं बदल झाला तरी सुद्धां 'त्याच ह्या' अशी त्यांच्याविषयीची बुद्धि नष्ट होत नाही. उदाहरणार्थ— 'जग नित्य आहे' असें मानणाऱ्यांच्या मर्तीं पृथिवी आदिकरून वस्तू, आणि सांख्यांच्या मर्तीं गुरुं. परंतु अशरीरत्व हें पारमार्थिक आणि कूटस्थैनित्य आहे. तें आकाशीप्रमाणे सर्वव्यापी, सर्वविकारदृश्य, नित्यतृप्त, अवयवरहित, आणि स्वयंप्रकाश आहे. ज्यामध्ये आपल्या कार्यासहवर्तमान धर्म आणि अधर्म आणि तिन्ही काळ हे नाहीत अशा प्रकारचे

दृष्टांतावरून 'ज्या अर्थीं फलांत कमीज्यास्तपणा आहे त्या अर्थीं साधनांतही कमीज्यास्तपणा असला पाहिजे' असें अनुमान 'युक्ति' शब्दानें घ्यावें.

४३. पाहिल्या वाक्यांत 'आत्म्याला स्थूल देह नाही' असें सांगितले आहे; दुसऱ्या वाक्यांत 'आत्म्याला सूक्ष्म देह नाही' असें सांगितले आहे; व तिसऱ्या वाक्यांत 'आत्म्याला दोन्ही देह नाहीत असें सांगितले आहे.

४४. पृथ्वी वैगैरचीं फृपांतरें होत असलही 'तीच ही पृथ्वी, तेच हे जल' अशी त्यांच्याविषयी प्रत्यभिज्ञा (ओळख) असते. तरेंच, सत्त्व, रज आणि तम हे गुण जरी विकार पावतात, तरी 'तेच हे' असे ते ओळखले जातात. म्हणून त्यांना 'परिणामिनित्य' असें म्हणतात.

४५. कूटस्थः—कूट म्हणजे खोटे अथवा माया; त्या असत्यरूप मायेच्या ठिकाणी स्थ म्हणजे (साक्षिरूपांने) राहणारा (आत्मा); किंवा कूट म्हणजे रास; त्या राशीप्रमाणे राहणारा—म्हणजे कोणालाही इलवितां येणार नाही असा. 'कूटस्थनित्य' म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही तन्हेचा फेरबदल होत नाही असा; हा परिणामिनित्याच्या उलट आहे. (भ. गी. भा. ६।८ आणि १।२।३ पहा).

४६. हा दृष्टांत तार्किक लोकांच्या मताप्रमाणे आहे. ते 'आकाश नित्य आहे' असें मानितात. पण वेदान्ती 'आकाश (कार्य असत्यामुळे) अनित्य आहे' असें मानितात. (भा०.)

हे मोक्षनामक अशरीरत्व आहे असे 'जे धर्माहून भिन्न, धर्माहून भिन्न, कार्यकारणांपासून भिन्न आणि भूतकालापासून आणि भविष्यकालापासून भिन्न' (का० २।१४) इत्यादि श्रुतीवरून स्पष्ट आहे. आतां अशरीरत्व हेच ब्रह्म होयेहै, आणि त्याचाच विचार येणे प्रस्तुत आहे. आतां जर तें ब्रह्म एखाचा कार्याला अंगभूत अशा रूपानें सांगितले असेल, आणि तें कार्य केल्यावर मोक्ष प्राप्त होतो असे असेल, तर तो मोक्ष अनित्यच होईल. आणि तसें ज्ञालें हणजे कर्मज्यास्त प्रमाणानें असणारी आणि अनित्य अशी पूर्वी सांगितलेली जी कर्माची फले त्यांपैकीच मोक्ष हें एक विशेष प्रकारचे फल होईल. परंतु सर्व मोक्षवादी लोकांनी मोक्ष नित्य मानिला आहे; म्हणून 'कार्याला अंगभूत अशा रूपानें ब्रह्माचा उपदेश केला आहे' असे मानणे योग्य नाही. शिवाय, 'जो मी ब्रह्म आहे असे जाणतो तो ब्रह्मच होतो' (मु. ३।२।९), 'त्या कार्यकारणरूपे ब्रह्माचे दर्शन ज्ञाल्यावर ह्याची सर्व कर्मे नष्ट होतात' (मु. २।२।८); 'जो ब्रह्माचा आनंद जाणतो त्याला कशापासूनही भय नाही' (तै २।९); 'हे जनका! कृं निर्भय ज्ञालास' (वृ. ४।२।४); "ल्यांने मी ब्रह्म आहें अशा रूपानें आपल्यालाच जाणले आणि त्यामुळेच तें सर्व झीले' (वृ. १।४।१०); 'सर्व एक आहे असे पाहणाऱ्याला शोक आणि मोह कोळून?' (ई. ७) इत्यादि श्रुती 'ब्रह्मज्ञानानंतर (लागलीच) मोक्ष प्राप्त होतो', असे सांगतीत, व त्यावरून 'या दोहोंमध्ये तिसरे कांहीं कर्तव्य नाही', असे त्या दाखवितात. तसेच ब्रह्मज्ञान आणि मोक्ष यांच्यामध्ये तिसरे कांहीं कर्तव्य नाही असे दाखविण्याकरितां 'तें हें पाहून वामदेव क्रषीला भी मनु होतों, मी सूर्य होतों असे ज्ञान झीले' (वृ. १।४।१०) ही श्रुतिही उदाहरणार्थ घ्यावी. जसें 'उमा राहून गातो' या वाक्यांत उमें राहणे

४७. म्हणजे अशरीरत्व हें कर्मफलांपासून भिन्न असल्यामुळे ब्रह्मच होय. तेव्हां मोक्ष हा ब्रह्मापासून भिन्न नसल्यामुळे तो कूटस्थ आहे, आणि त्याला धर्माधर्माचा सर्व नाही अशा भावार्थे. गोविंदानंदानीं दिलेल्या तीन अर्थांपैकी हा पहिला अर्थ होय, व वरील माणांतर याच अर्थाला अनुसरून केले आहे. या वाक्याच्या आरंभीचा 'आतां' हा शब्द गाकून जेव्हां वाक्याचा पाठ असेल, तेव्हां त्या वाक्याचा अर्थ असा:—ज्याचा विचार येणे प्रस्तुत आहे. तें प्रक्ष होय. तेव्हां जाणावयाची वस्तु येणे निराळी असल्यामुळे ब्रह्माला धर्माधर्माचा सर्व नाही. (र० आ०).

४८. कार्यकारणरूप म्हणजे कार्यकारणाचे अधिष्ठानरूप.

४९. प्रारब्ध कर्माहून इतर सर्व.

५०. जीवरूप ब्रह्मानें.

५१. सर्व जग ब्रह्मरूपांच असल्यामुळे तो जीव सर्वजगरूपांच ज्ञाला.

५२. मोक्ष जर कर्माचे फल होईल, तर तें फल स्वर्गादिकांप्रमाणे कांहीं काळ लोटल्यावर प्राप्त होईल, लागलीच प्राप्त होणार नाही; व तथा रीतीनें श्रुतीला बाध येईल.

५३. 'तें ब्रह्म भी आहे' असे आपल्याला जाणून वामदेव क्रषीने पुढील काचा

आणि गाणे या दोन क्रियांमध्ये त्याच मनुष्यानें केलेली तिसरी कांही किया नाही. असे समजते तसेच वरील वाक्यांत समजावे. ‘जो तूं आम्हांला आमच्या अविदेव्या परतीराला नेऊन पोंचवितोस तो तूं आमचा बाप ऑहेस’ (प्र ६।८); ‘ज्याअर्थी मी आपल्यासारख्यांपासून असे ऐकिले आहे की जो आत्मा जाणतो तो शोकापासून मुक्त होतो त्याअर्थी हे भगवन् ! हा मी शोकांत आहे, मरा शोकांतून पार पार्डीवे, ’ (छां० ७।१।३); ‘ज्याचे दोष नष्ट होऊन गेले आहेत अशा त्याला अज्ञानाचे पैलतीर भगवान् सनल्कुमार याने दाखविले, ’ (छां० ७।२।६।२) इत्यादि श्रुती असे दर्शवितात की ‘मोक्षाला आड येणाऱ्या ज्या गोष्टी त्यांची निवृत्ति करणे हेच आत्मज्ञानाचे फल आहे.’ अशाच अर्थांने ऑर्चार्यांनी रचिलेले पुढील युक्तिसिद्ध सूत्रे आहेः—‘दुःख, जन्म, प्रवृत्ति, दोष आणि मिथ्याज्ञान हांपैकी उत्तरोत्तर गोष्टीच्या नाशाने पूर्वपूर्व गोष्टीचा नाश होऊन मोक्ष प्राप्त’ होतो. ’ आतां हा मिथ्याज्ञानाचा नाश ‘जीव आणि ब्रह्म हों एक आहेत.’ अशा ज्ञानाने ‘होतो. आतां ‘मन अनंत आहे, विश्वेदेव अनंत आहेत, त्यामुळे त्याला अनंत असाच लोक मिळतो’ (बृ. ३।१।९) या श्रुतींत सांगितलेले ज्ञान जसें भावनारूप आहे, तसेच जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचे ज्ञान भावनारूप आहे असे म्हणतां येत नीही. तसेच, ‘मन हें ब्रह्म आहे असे मानून त्याची उपासना करावी’ (छां.

केल्या (पाहिल्या) :—‘मी मनु होतो’, ‘मी सूर्य होतो.’ या क्रचांमध्ये ‘मीच सर्वांचा आत्मा आहे’ असे सांगितले आहे. (बृ० भा०).

५४. भारद्वाज वैरे सहा कवी पिष्पलाद नामक गुरुला म्हणतात.

५५. नारद सनल्कुमाराला म्हणतो.

५६. न्यायशास्त्राचे कर्ते जे गौतमाचार्य त्यांनी.

५७. न्यायसूत्र १।१।२ पदा.

५८. ‘मी गोरा आहे’ असे जे मिथ्याज्ञान त्याचा नाश झाला म्हणजे काम कोण वैरे दोषांचा नाश होतो. दोषांचा नाश झाला म्हणजे (मनुष्याची) धर्माधर्मरूप प्रवृत्ति बंद होते. प्रवृत्ति बंद झाली गणजे पुनर्जन्म चुकतो. अशा रीतीने पुनर्जन्म चुकला म्हणजे सर्व दुःखांचा घंस होतो मोक्षप्राप्ति होते.

५९. ‘आत्म्याचे तत्त्वज्ञान झाले म्हणजे मिथ्याज्ञानाची निवृत्ति होऊन मोक्ष प्राप्त होतो’ येथर्येत न्याय आणि वेदान्त यांचे साम्य आहे. पण आत्म्याच्या तत्त्वज्ञानाविषयी त्या दोषांमध्ये मतभेद आहे. नैयायिकांच्या मर्ती आत्मा एक नाही; प्रत्येक शरीराला भिन भिन आत्मा आहे; तेव्हां आत्मे भिन भिन आहेत असे तत्त्वज्ञान झाले म्हणजे त्यांच्या मर्ती मिथ्याज्ञानाची निवृत्ति होतं. वेदांत्यांच्या मर्ती ही निवृत्ति ‘आत्मा एकच आहे’ अशा आत्म्याच्या तत्त्वज्ञानापासून होते.

६०. साधर्म्यामुळे ऐखाद्या निकृष्ट वस्तूवर तित्यापेक्षां उत्कृष्ट वस्तूच्या ऐक्याची कल्पना करणे याला ‘भावना’ म्हणतात. उदाहरणार्थ प्रकृत वाक्यांत मन निकृष्ट आहे; त्याच्यापेक्षां विश्वेदेव उत्कृष्ट आहेत; व या दोहोमध्ये अनन्तत्व हे साधर्म्य आहे; कारण मनाच्या वृत्ती अनन्त

३।१८।१); 'सूर्य ब्रह्म आहे असा उपदेश होय' (छां. ३।१९।१) या वाक्यांत 'मन आणि सूर्य हीं ब्रह्म आहेत' अशा रीतीने मन आणि सूर्य यांवर ज्याप्रमाणे ब्रह्माचा अध्यास आहे त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचें ज्ञान अध्यासरूपी आहे असेही म्हणतां येत नीही. तसेच, 'वायु हा संहारकर्ता आहे' (छां. ४।३।१) 'प्राण हा संहारकर्ता आहे' (छां. ४।३।३) या श्रुतीत सांगितलेल्या ध्यानाप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचें ज्ञान एका विशिष्ट क्रियेच्या योगाने झाले आहे असेही म्हणतां येत नीही. तसेच, 'आज्यावलोकन' इत्यादि कर्मे ज्याप्रमाणे कर्माला अंगभूत अशा वस्तूचे संस्कार आहेत, त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचें ज्ञान हे कर्माला अंगभूत जो जीव त्याचा संस्कार आहे असेही म्हणतां येत नीही. कारण

असल्यामुळे मन अनन्त आहे; व विशेषेवही अनन्त आहेत; तेव्हां 'अनन्तत्व' या साधर्यामुळे जीवात्मा व परमात्मा एक आहेत अशी कल्पना केली आहे असे कोणी म्हणेल तर तें बरोबर नाही. कारण जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य खरें आहे, काल्पनिक नव्हे.

६१. अध्यास म्हणजे एका वस्तूवर निराळ्या वस्तूच्या ऐक्याचा आरोप. जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य खरें असल्यामुळे त्या ऐक्याचे ज्ञान आरोपात्मक (काल्पनिक) नाही. जरी भावना आणि अध्यास हीं दोन्ही काल्पनिकच आहेत, तरी भावनेमध्ये ज्याची भावना करावयाची त्याचेंच प्राधान्याने ध्यान करावयाचे असें; परंतु अध्यासामध्ये ज्यावर आरोप करावयाचा त्या—(अधिष्ठाना—) चे ध्यान करावयाचे असें. असा भावना व अध्यास या दोहोमध्ये भेद जाणावा. (आ०).

६२. छांदोग्य उपनिषदामध्ये संवर्गविद्येत असे वर्णन आहे की वायु हा संहारकर्ता आहे. कारण प्रलयकाळी अग्नि, सूर्य, चंद्र वगैरे देवता वायूतच लय पावतात. त्याप्रमाणे प्राण हाही संहारकर्ता आहे. कारण जेव्हां मनुष्य निजतो तेव्हां त्याची वाणी, चक्षु, श्रोत्रे वगैरे ही प्राणां-तच लय पावतात. या ठिकाणी 'संहार करणे' या विशिष्ट क्रियेच्या योगाने वायू व प्राण हे संहारकते आहेत असे ध्यान सांगितले आहे. तसेच, 'वृद्धि' या विशिष्ट क्रियेच्या योगाने (म्हणजे जीव वाढतो व ब्रह्मही वाढते म्हणून) जीव व ब्रह्म हीं एकच आहेत अशी गौण कल्पना आहे असे कोणी म्हणेल तर तेही बरोबर नाही, कारण हे ऐक्यज्ञान खरें आहे, गौण नव्हे.

६३. उपांशुयाज नामक यागामध्ये त्याला (अंगभूत म्हणजे) लागणारे जे आज्य (घृत) तें यजमानपत्नीने पाइलेले असावें असा त्या आज्याला 'पाहणे' हा संस्कार सांगितला आहे. त्याप्रमाणे यज्ञक्रियेमध्ये त्या क्रियेला (अंगभूत म्हणजे) लागणारा कर्ता जो जीव त्याने आपल्या आत्म्याला पहावें (म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एक आहेत असे जाणावे). येथे आत्म्याला 'पाहणे (ऐक्यदर्शन)' हा संस्कार सांगितला आहे असे कोणी म्हणेल तर तेही बरोबर नाही. कारण दर्शपूर्णमास इष्टीच्या प्रकरणांत आज्यदर्शन सांगितले आहे; म्हणून तेथे आज्याला 'दर्शन' हा संस्कार आहे असे मानणे बरोबर आहे. परंतु हे आत्मैक्यदर्शन कोणत्याही यज्ञाच्या प्रकरणांत सांगितलेले नाही. म्हणून आत्म्याला 'ऐक्यदर्शन' हा संस्कार आहे असे मानणे बरोबर नाही. (भा०)

जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचें ज्ञान हें भावनादिस्तुप (अयथार्थ ज्ञान) आहे असें मानिले, तर ' तें तं आहेस ' (छा. ६।८।७), ' मी ब्रह्म आहे ' (बृ. १।४।१०), ' हा आत्मा ब्रह्म आहे ' (बृ. २।५।१९) या वाक्यांतील शब्दांचें ' जीवब्रह्मैक्यस्तुप वस्तूचें (यथार्थ रीतीने) ज्ञान करून देणे ' , हें जें तात्पर्य आहे त्याला बाध येईल. तसेच, ' द्वद्याच्या ग्रंथीचा भंग होतो, सर्वं संशयांचा उच्छेद होतो ' (मुं. २।२।८) इत्यादि ' ब्रह्मज्ञानाचे अविद्यानिवृत्ति हें फल आहे ' असें सांगणाऱ्या श्रुतीहि बाखित होतील. तसेच, ' जो मी ब्रह्म आहे असें जाणतो तो ब्रह्मच होतो ' (मुं. ३।२।९) इत्यादि ' जीवाला ब्रह्मभाव प्राप्त होतो ' असें प्रतिपादन करणाऱ्या वाक्यांचा, ' जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचें ज्ञान हें भावनादिस्तुप आहे ' असा पक्ष घेतला तर नीट अर्थ लागणार नाही, तेव्हां जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचें ज्ञान हें भावनादिस्तुप नाही असें सिद्ध झाले. यावरून ब्रह्मज्ञान हें पुरुषाच्या कृतीवर अवलंबून नाही, तर प्रत्यक्षादि प्रमाणांनी जाणतां येणाऱ्या वस्तूच्या ज्ञानाप्रमाणे वस्तूवरच केवळ अवलंबून आहे असें स्पष्ट झाले. तेव्हां अशा प्रकारचें ब्रह्म व त्याचें ज्ञान यांचा कोणत्याही युक्तीने कार्य वस्तूमध्ये अंतर्भूव होतो असें दाखविणे शक्य नाही. तसेच, ' जाणणे या क्रियेचें कर्म ' , या रूपानें ब्रह्माचा कार्य वस्तूमध्ये अंतर्भूव होतो असेही म्हणतां येत नाही. कारण ' जाणिल्याहून अन्य, तसेच न जाणिल्याहून अन्य ' (के. १।३), ' ज्याच्यां योगानें मनुप्य हें सर्व जाणतो त्याला तो कर्त्ताच्या योगानें जाणील ? ' (बृ. २।४।१३) या श्रुतीमध्ये ब्रह्म हें ' जाणणे ' , या क्रियेचें कर्म होत नाही असें सांगितले आहे. तसेच, ब्रह्म हें उपासना-क्रियेचेही कर्म होत नाही असें पुढील श्रुतीवरून स्पष्ट होतें : — ' जें वाणीने बोलतां येत नाही, पण ज्याच्या योगानें वाणी बोलते ' (के. १।४) अशा रीतीने ब्रह्म हें वाणी, मन, इत्यादिकांचा विषय नाही असें प्रतिपादन करून पुढे असें म्हटले आहे : ' तेंच ब्रह्म असें तं जाण, जें हें (ब्रह्म म्हणून लोक) भजतात तें नव्हे ' (के. १।४) आतां असें कोणी म्हणेल कीं ब्रह्म हें जर वाणी, मन, इत्यादिकांचा विषय नाही तर तें शाश्वगम्य कसें ? तर त्यावर आमचे उत्तर असें कीं अविद्येमुळे कल्पिलेल्या भेदांची निवृत्ति करणे हाच शाश्वाचा दरदेश आहे. ' हें ' अशा रूपानें ब्रह्म हें (वाणी, मन, इत्यादिकांचा) विषय आहे असें प्रतिपादन करण्याचा शाश्वाचा हेतु नाही; तर ब्रह्म हें प्रत्यगात्मा असल्यामुळे कशाचाही विषय नाही असें प्रतिपादन करणे, आणि त्याच्या योगानें अविद्येने कल्पिलेले जे ज्ञेय, ज्ञाता, आणि ज्ञान इत्यादि भेद त्यांना दूर करणे, हाच शाश्वाच्च हेतु आहे. शाश्वाही असेच सांगतें :—ज्याला (ब्रह्म) समजले माही त्याला तें समजले; व ज्याला

तें समजले त्याला तें समजले नैहीं; जाणणाऱ्यांनी न जाणिलेले आणि न जाणणाऱ्यांनी झाँणिलेले' (के० २१३); 'दृष्टीच्या दृष्ट्याला तूं पाहूं शकणार नाहीस, ज्ञानाच्या ज्ञात्याला तूं जाणूं शकणार नाहीस' (बृ. ३।४१२) इत्यादि. तेव्हां अविष्येने कल्पिलेले जें आत्म्याचें संसारित्व त्याची निवृत्ति करून नित्यमुक्त असा जो आत्मा तत्स्वरूपीच मोक्ष आहे असे शास्त्रानें प्रतिपादन केले असल्यामुळे मोक्ष 'अनिल' आहे असा दोष येत नाहीं.

ज्यार्घ्या मर्ती मोक्ष म्हणजे एक उत्पीडी वस्तु आहे त्याच्या मर्ती, तसेच, ज्याच्या मर्ती मोक्ष म्हणजे एक विकार्य वस्तु आहे त्याच्या मर्ती, त्या मोक्षाला कायिक, वाचिक, किंवा मानसिक अशा एखाद्या कार्याची जरूर आहे हें म्हणें युक्त आहे. परंतु वरील दोन्ही मते घेतली असतां मोक्षाला निश्चयात्मक रीतीने अनित्यत्व प्राप्त होतें. कारण दर्ही वैरे विकार्य पदार्थ किंवा घट वैरे उत्पाद्य पदार्थ नित्य आहेत असे लोकांत कधीही आढळत नाहीं. आतां मोक्ष म्हणजे एक प्राप्य वस्तु आहे असे मानून त्याला एकाद्या कार्याची जरूर आहे असे म्हणशील तर तसेही म्हणतां येत नाहीं. कारण, आपला जो आत्मा तत्स्वरूपी मोक्ष असल्यामुळे तो आपल्याला प्राप्त करून घ्यावयाचा आहे असे नाहीं. वरै, मोक्षरूपी ब्रह्म हें आपल्या आत्माहून निराळे आहे असे मानिले, तरी देखील तें प्राप्त करून घ्यावयाचे आहे असे नाहीं. कारण ब्रह्म हें सर्वव्यापी असल्यामुळे त्याचें स्वरूप आकाशाप्रमाणे सर्वांना नित्य प्राप्त झालेलेच आहे. वरै, मोक्ष ही एक संस्कार्य वस्तुही नैहीं कीं जिच्या योगानें त्या मोक्षाला

६६. म्हणजे ब्रह्म हे चैतन्याचा अविषय आहे असे ज्याला समजले त्याला तें बरोबर समजले; व ज्याला तें चैतन्याचा विषय आहे असे समजले त्याला तें बरोबर समजाऱ्ये नाहीं.

६७. ब्रह्म अविषय आहे असे ज्यांनी बरोबर जाणले त्यांच्या मर्ती तें 'न जाणिलेले' म्हणजे अदृश्य आहे; व ज्यांनी तें अविषय आहे असे जाणले नाही त्यांच्या मर्ती तें 'जाणिलेले' म्हणजे दृश्य आहे.

६८. क्रियेचे फल चारच प्रकारचे असते:—उत्पाति, विकार, प्राप्ति आणि संस्कार. मोक्ष हा या चारी प्रकारच्या फलांपासून भिन्न असल्यामुळे क्रियाखाल आहे असे म्हणतां येत नाहीं असे आतां भाष्यकार सांगतात.

६९. उत्पन्न करण्याला योग्य. उत्पादक वस्तुही उत्पादक वस्तुपासून भिन्न असते. पण एकाच वस्तुला भिन्न अवस्था प्राप्त झाली म्हणजे तिला विकार म्हणतात. उदा०—दुधालाच एक विशिष्ट अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्याला दर्ही म्हणतात. अशा रीतीने 'उत्पाद' वस्तु ही 'विकार्य' वस्तुहून भिन्न आहे.

७०. ज्याप्रमाणे ज्या गांवाला जावयाचे आहे तो गांव आपल्याला प्राप्य वस्तु आहे, त्याप्रमाणे ब्रह्म हें नित्यसिद्ध असूनही प्राप्य वस्तु आहे असे मानून.

७१. तांदूळ हे शुद्ध करावयाचे (संस्कार्य) असल्यामुळे त्यांना धुण्याची अपेक्षा आहे. तसा मोक्ष हा शुद्ध करावयाच्च (संस्कार्य) नाहीं.

एखाद्या कार्याची जरूर लागेल. कारण, संस्कार म्हणजे तो ‘संस्कार्य वस्तूवर कांहीं गुण उत्पन्न करणे’ किंवा ‘त्या संस्कार्य वस्तूवरील कांहीं दोष घालवणे’ अशा दोन रीतीनीं संभवेतो. त्यांपैकीं हा ठिकाणीं ‘गुण उत्पन्न करणे’ या रीतीने संस्कार संभवत नाही. कारण, ‘ज्यांत कांहीं अतिशय उत्पन्न करितां येत नाही’ असें जें ब्रह्म तत्त्वरूपीच मोक्ष आहे. तसेच, ‘दोष घालविणे’ या रीतीनेही या ठिकाणीं संस्कार संभवत नाही. कारण, नित्यशुद्ध जें ब्रह्म तत्त्वरूपीच हा मोक्ष आहे. वरें, तुं म्हणशील कीं ‘ज्याप्रमाणे आरथावर घासण्याच्या क्रियेच्या योगाने संस्कार घडला असतां त्याच्या ठिकाणीं पूर्वी अदृश्य असलेला स्वतःचा चक्रचक्रीतपणा हा धर्म व्यक्त होतो, त्याप्रमाणे एखाद्या क्रियेच्या योगाने आत्म्यावर संस्कार घडला असतां पूर्वी अदृश्य असलेला स्वतःचाच मोक्ष हा धर्म व्यक्त होतो’ तर तसेही नाही. कारण, आत्मा हा क्रियेचा आश्रय होतो असें मानणेच शक्य नाही. कारण, क्रिया ही ज्या आश्रयावर राहील त्या आश्रयांत कांहीं विकार उत्पन्न केल्यावांचून ती मुळीं अस्तित्वांतच येऊं शकत नाही. आतां क्रियेच्या योगाने आत्मा विकार पावतो असें मानिलें, तर आत्म्याला अनित्यत्व येऊं लागेल. शिवाय, ‘हा अविकार्य आहे असें म्हणतात’ इत्यादि वाक्यांना वाध येऊं लागेल; आणि तें तर इष्ट नाही. तेब्बां यावरून आत्म्यावर स्वतःची क्रिया संभवत नाही असें सिद्ध होतें. तसेच, इतर पदार्थावरील क्रियेचा आत्मा हा विषय होत नसल्यामुळे त्या क्रियेच्या योगानेही आत्म्यावर संस्कार होऊं शकत नाही. आतां यावर तुं अशी शंका घेशील कीं ‘देहावरील स्नान, आचमन, यज्ञोपवीतधारण इत्यादि क्रियांच्या योगाने आत्म्यावर संस्कार घडतो असें दृष्टोपत्तीस येतें;’ पण ही शंका बरोबर नाही. कारण ‘अविद्येमुळे कलिपलेल्या देहाहून अभिन्न’ अशाच आत्म्यावर वरील क्रियेचा संस्कार घडतो; आणि स्नान, आचमन वगैरे क्रियांचा देहाशी संबंध असतो असा अनुभवच आहे. तेब्बां देहावर राहणाऱ्या त्या क्रियांच्या योगाने देहाहून अभिन्न असा जो कोणी अविद्येमुळे ‘आत्मा’ म्हणून कलिपला जातो त्याच्यावरच संस्कार घडतो असें मानणे युक्त आहे. ज्याप्रमाणे देहावर केळेल्या औषधोपचारांमुळे उत्पन्न झालेले जें देहांतील धातूंचे सौर्य त्याच्या योगाने देहाहून अभिन्न आणि देहाचा अभिमानी असा जो कोणी असतो त्यालाच आरोग्यरूपीं फल प्राप्त होतें, कारण ‘मी वरा झालो’ असें

७२. जसें धुण्याचा संस्कार हा तांदुळांमध्ये ‘शुद्धि’ हा गुण उत्पन्न करितो किंवा वस्त्राचा मलरूप दोष घालवितो.

७३. म्हणजे ज्याला क्रिया आहे अशा इतर पदार्थाशीं आत्म्याचा संयोग नसल्यामुळे.

७४. देह हा सात धातुंनीं बनला आहे. त्या सात धातू हा :—त्वचा, रक्त, मास, मेद, अस्थि, मजा आणि शुक्र. हा धातू जेन्हां समान अवस्थेत असतात तेब्बां देहाला आरोग्य असतें, आणि त्यांच्या अवस्थेत फेरवदल झाला म्हणजे देहांत रोग उत्पन्न होतो असें वैद्यक-शास्त्राचें मत आहे.

ज्ञान त्यालाच होते; त्याग्रमाणेच स्नान, आचमन, यज्ञोपवीतधारण इत्यादि क्रियांच्या योगानें 'मी शुद्ध ज्ञालो, मी संस्कृत ज्ञालो' असें ज्ञान ज्याला होते त्याच्यावरच त्यां क्रियांच्या योगानें संस्कार घडतो; आणि तो तर देहाहून अभिनन्दन आहे. आणि तोच देहाभिन्न आत्मा—जो 'मी' असें आपल्याला म्हणविणारा, जो 'मी' या ज्ञानाचा विषय, आणि जो सर्व ज्ञानांचा कर्ता तोच—सर्व क्रिया करितो आणि त्यांची फळेंही तोच उपभोगितो हें पुढील क्रचांवरून स्पष्ट होतेः—'त्या दोहोपैकीं ऐकं मधुर फळ भक्षण करितो, आणि दुसरीं कांहीं भक्षण न करितां (केवळ) पहात असतो' (मु. ३।१।१); 'देह, इंद्रिये आणि मन यांनी युक्त अशाच आत्म्याला विद्वान् लोक 'भोक्ता' असें म्हणतात' (का १।३।४). तसेच, 'तो एक देव सर्व भूतांमध्ये गुप्तीतीने राहणारा, सर्वव्यापी, सर्व भूतांचा अंतरात्मा, क्रियांचा साक्षी, सर्व प्राण्यांच्या ठिकाणी राहणारा, सर्वदृष्टा, ज्ञाता, निस्पाधिक आणि निर्गुण असा आहे' (श्व. ६।१।१); आणि 'तो सर्वव्यापी, दैदीप्यमान, ज्याला देहै॑ नाही, ज्याला व्रण नाही, ज्याला शिरा नैर्हीत असा; व शुद्ध आणि पापरहित असा आहे' (ईशा. ८) ह्या दोन क्रचा असें दाखवितात कीं 'ब्रह्म हें नित्य, शुद्ध आणि ज्यांत कांहीं अतिशय उत्पन्न करितां येत नाहीं असें आहे' आणि ब्रह्म होणेच मोक्ष होय. यावरून मोक्ष ही संस्कार्य वस्त्रही नाहीं असें सिद्ध ज्ञाले. आतां मोक्षस्थलीं क्रियेचा रिधाव होण्याला वर सांगितलेल्या चार मार्गाहून अन्य मार्ग दाखविणे कोणालाही शक्य नाहीं. तेव्हां या स्थलीं एक 'ज्ञान' हीं गोष्ट मात्र वर्ज्य करून कोणत्याहि क्रियेचा म्हणून यत्किंचित्तही रिधाव होणें शक्य नाहीं. शंकाः—पण ज्ञान हीं सुद्धां एक मानसिक क्रिया नव्हे काय? (उत्तरः—) नव्हे; कारण क्रिया आणि ज्ञान या दोहोंमध्ये फार फरक आहे. एखाद्या वस्त्रसंबंधानें त्या वस्त्राच्या स्वरूपाची मुळीच अपेक्षा न धरितां जें कांहीं 'करावे' म्हणून सांगितले असतें, आणि जें पुरुषाच्या प्रयत्नावर अवलंबून असतें, त्याला 'क्रिया' असें म्हणतात. उदाहरणार्थः—'ज्या देवतेकरितां (अँख्यांनें) हुवि घेतला असेल त्या देवतेचं (होत्यांने) 'वृषट्' असा

७५. जीवात्मा—ज्याला सत्त्वगुणाशीं संबंध असल्यामुळे कर्तृत्व, भोक्तृत्व वगैरे प्राप्त होतात.

७६. परमात्मा—जो केवळ 'साक्षी' या रूपानें प्रकाशित होतो.

७७. लिंगदेह.

७८. या दोन विशेषणांनी 'त्याला स्थूल देह नाहीं' असें सुचाविलें आहे.

७९. यज्ञांतील सर्व क्रमे करणाऱ्या यजुर्वेदी व्राह्मणांने.

८०. यज्ञांत मंत्र म्हणणाऱ्या क्रग्वेदी व्राह्मणांने.

८१. देवतेला हुवि देतांना 'वृषट्' शब्दाचा उच्चार करितात.

१९५८५० नगर वाचनाच त्रय सातारा १८८८

५० दाखल नं _____ ज्ञानसूत्रज्ञाकालभौम्य अ. १ पा. १ स. ४

किमत ३७५० पाने ३८७ १८८८

उच्चार करीत मनात ध्याने करावें, 'संवेचे मनामध्ये ध्यान करावें' (ऐ. ब्रा. ३।८।१) इत्यादि. आतां ध्यान म्हणजे चिंतन. तें जरी मानसिक आहे तरी तें पुरुषावर अवलंबून असल्यामुळे पुरुषानें तें करणे, न करणे किंवा अन्य तच्छेने करणे यांतून कोणतेही शक्य आहे. परंतु ज्ञानाची उत्पत्ति प्रमाणांपासून आहे. आणि त्या प्रमाणांचा विषय तर 'वस्तूचे यथार्थस्वरूप' हा होय. यामुळे ज्ञान होणे, न होणे किंवा अन्य तच्छेने होणे ही गोष्ट अशक्य आहे. तें केवळ वस्तूवरच अवलंबून असते. विधिवाक्यांच्या किंवा पुरुषांच्या अधीन नसते. म्हणून ज्ञान हे मानसिक असलेले तरी तें ध्यानापासून फार भिन्न आहे. उदाहरणार्थ:—'हे गौतमा ! पुरुषच अग्नि आहे.' (छां० ५।७।१) 'खीच अग्नि आहे' (छां० ५।८।१) या श्रुतीमध्ये खी-पुरुषांवर जी अग्नीची भावना केली आहे ती मानसिक आहे खरी, तथापि ती भावना केवळ चोदनेपासून उत्पन्न होत असल्यामुळे क्रियाच नहोय, आणि ती पुरुषावर अवलंबूनही आहे. परंतु प्रसिद्ध अग्नीच्या ठिकाणी जी 'अग्नि' अशी बुद्धि होते ती विधिवाक्यांच्या अधीन नाही. तसेच ती पुरुषाच्याही अधीन नाही; तर ती प्रत्यक्षप्रमाणावरून कल्पणान्या वस्तूच्याच अधीन आहे; म्हणून ती ज्ञानच होय; क्रिया नव्हे. याप्रमाणेच (इतर) सर्व प्रमाणांवरून कल्पणाच्या वस्तूविषयीही समजावै. तेहां असें असल्यामुळे 'नित्यसिद्ध ब्रह्मच आत्मा आहे' हे ज्ञान देखील विधिवाक्यांच्या अधीन नाही. म्हणून त्या ज्ञानविषयी विधर्थक प्रयोग जरी श्रुतीमध्ये आढळतात, तरी ते नियोग करण्याला अयोग्य अशा वस्तूलाच अनुलक्ष्यून असल्यामुळे, दगडावर चालविलेल्या वस्तूच्याच्या तीक्ष्ण धारेप्रमाणे कुंठित होतात. (वें, वरील विधर्थक प्रयोग ज्ञानविषयी नसून ज्ञेयरूप ब्रह्मविषयी आहेत असेही झाणतां येत नाही.) कारण ते प्रयोग ज्या ब्रह्मरूप वस्तूसंबंधाने आहेत ती वस्तु त्याज्यही नाही आणि ग्राह्यही नाही. (शंका :—) तर मग 'अगे, आत्म्याला पहावें, त्याचें श्रवण करावें' (बृ. २।४।५) इत्यादि जी विधिवाक्यासारखी दिसणारी वाक्ये त्यांचा काय उपयोग ? उत्तर :— मनुष्याच्या प्रवृत्तीचे जे स्वाभाविक विषय त्यांपासून त्याला पराङ्मुख करणे हाच त्यांचा उपयोग. माझे इष्ट व्हावै आणि अनिष्ट होऊं नये अशा बुद्धीने जो बाह्य विषयांना अनुलक्ष्यून प्रवृत्त होतो, पण ज्याला त्या बाह्य विषयापासून परम पुरुषार्थ प्राप्त होत नाही, त्या परम पुरुषार्थाची इच्छा करणान्या मनुष्याला देहादिकांच्या प्रवृत्तीचे जे स्वाभाविक विषय त्यांपासून पराङ्मुख करून 'अगे ! आत्म्याला पहावें' (बृ० २।४।५) इत्यादि श्रुती त्याच्या विचारांचा ओघ प्रत्यगात्म्याकडे वळवितात. येणेप्रमाणे आत्मतत्त्वाच्या शोधार्थ प्रवृत्त ज्ञालेल्या मनुष्याला 'त्याज्य नाही आणि ग्राह्य नाही' अशा आत्मतत्त्वाचा उपदेश पुढील श्रुती करितात :— 'हे जे सर्व तें हा आत्मा

द्वय' (वृ० २।४।६); ' परंतु जेये हाला सर्व आत्मसूपच झाले तेये हा कशाने काय पाहील ? ... कशाने काय जाणील ? अगे ! जो जाणणारा आहे त्याला (दुसरा कोण) कशाने जाणील ? ' (वृ० ४।५।१५); ' हा आत्मा ब्रह्म आहे ' (वृ० २।५।१९). आतां आत्मज्ञानामध्ये ' कांही एक करावयाचे नाही ' हीच मुख्य गोष्ट असल्यामुळे त्या ज्ञानापासून कांही टाकावयाला किंवा घ्यावयाला मिळत नाही हे खरे; पण तें तसेच आम्हांला कबूल आहे; इतकेच नाही, तर आम्हांला हें भूषणच आहे की ' ब्रह्म आत्मा आहे ' असे ज्ञान झाले असतां आमचे सर्व कर्तव्य संपून आम्ही कृतकृत्य होतो. श्रुतीत व सृतीतही असेच सांगितले आहे:— ' मी हा आहे अशा रूपाने जो पुरुष आत्म्याला जाणील तो कोणाची इच्छा पूर्ण होण्याकरितां-कोणाची मर्जी संभाव्य्याकरितां—शारीराची दुःखे भोगण्यास तयार होईल ? ' (वृ० ४।४।१२): ' हे अर्जुना ! हें (गुह्य तत्त्व) जाणून बुद्धिमान् मनुष्य कृतकृत्य होतो ' (भ० गी० १५।२०). यावरून ' ज्ञानविधीचा विषय ' अशा रूपाने शासांत ब्रह्माचे प्रतिपादन केले नाही असे सिद्ध होते. आतां जे कोणी^{८३} म्हणतात की ' प्रश्नतिविधी किंवा निवृत्तिविधी किंवा त्यांत अंगभूत गोष्टी यांशिकाय केवल वस्तूचेच प्रतिपादन करणारा असा वेदाचा एकही भाग नाही ' तेत्यांचे म्हणणे वरोबर नाही. कारण उपनिषदांवरून जाणलेला जो पुरुष तो कोणालाही अंगभूत नसतो. जो उपनिषदांवरून जाणलेला, असंसारी, ब्रह्मरूप व उत्पाद वगैरे (वर सांगितलेल्या) चार प्रकारच्यां द्रव्यांहून भिन्न, आणि जो आपल्या स्वतःच्या प्रकरणांतच वर्णिलेला आहे आणि म्हणूनच जो दुसऱ्या कोणाला अंगभूत आहे असे मानितां येत नाही, अशा त्या पुरुषाविषयी ' तो नाहीच, किंवा तो जाणला जात नाही ' असे म्हणणे संभवत नाही. कारण ' हा नाही, हा नाही असा हा आत्मा ' (वृ० ३।९।२६) या श्रुतीत त्या पुरुषाबद्दल आत्मशब्दाचा उपयोग केला आहे; आणि आत्मा नाही असे तर म्हणतां येत नाही. जो कोणी आत्म्याचे निराकरण करील त्याला ' तोच आत्मा आहे ' असे कबूल करावे लागेल. शंका:— ' मी ' अशा ज्ञानाचा आत्मा विषय होत असल्यामुळे तो आत्मा उपनिषदांपासूनच जाणिला जातो असे मानणे योग्य नाही. उत्तर:— ' मी या ज्ञानाचा विषय (जो जीव) त्याचाही आत्मा हा साक्षी आहे. यावरून आत्मा हा ' मी ' या ज्ञानाचा विषय आहे या म्हणण्याचे खंडन झाले. ' मी ' या ज्ञानाचा विषय आणि कर्ता जो जीव त्याहून भिन्न त्या- (जीवा-)चा साक्षी, सर्व भूतांच्या ठारी वास करणारा, (सर्वाना) सारखा, एक, कूटस्थ, नित्य आणि सर्वांचा आत्मा अशा या पुरुषाचे ज्ञान कर्मकांडापासून किंवा तर्कशास्त्रापासून कोण-

८३. प्रभाकरमतानुयायी भीमांसक. ' प्रभाकर ' हा एक मोठा भीमांसक होता.

८४. उत्पाद, विकार्य, प्राप्य, व संस्कृत अशा चार प्रकारच्या.

८५. आत्म्याचे.

वाही ग्रास झालेले नाही. यास्तव त्याचा निषेध करणे किंवा त्याला विधीला अंगभूत करणे हें कोणालाही शक्य नाही. आणि सर्वांचा आत्मा असल्यामुळे तो त्याज्यही नाही किंवा ग्राहाही नाही. कारण पुरुषाखेरीज राव वस्तू नाश पावतात. परंतु पुरुषाचा नाश होण्याला कांहीं कारण नसल्यामुळे तो अविनाशी आही; आणि त्याला विकार होण्याला कांहीं कारण नसल्यामुळे तो कूटस्थनित्य आहे; आणि म्हणूनच तो नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त अशा स्वभावाचा आही. यावरून 'पुरुषाहून दुसरे कांहीं श्रेष्ठ नाहीं, पुरुष हाच शेवटची पायरी होय; पुरुष हाच परम पुरुषार्थ होय' (का. १।३।११) असें जें श्रुतीत सांगितले आहे तें सयुक्तिक आहे असें म्हणता येते. तसेच, 'त्या औपनिषद पुरुषाविषयीं मी तुला विचारीत आहें.' (बृ० ३।९।२६) या श्रुतीमध्ये पुरुषाला जें 'औपनिषद' हें विशेषण दिले आहि तेही पुरुषाचे उपनिषदांमध्ये मुख्यत्वेकरून वर्णन केले आहे असें मानले म्हणजेच बरोबर जुळते. तेव्हां सिद्ध वस्तूचे प्रतिपादन करणारा वेदामध्ये एक सुद्धां भाग नाही असें म्हणणे निव्वळ धाडस होय. आतां, शाश्वाचें तात्पर्य जाणणाऱ्या लोकांची जीं वचने दाखविलीं कीं 'कर्माचा बोध करून देणे हाच वेदाचा दृश्य उद्देश आहे' (शा. भा. १।१।१) इत्यादि—त्या वचनांचा 'धर्मविचार' हा विषय असल्यामुळे ती वचने विधिग्रातिषेधरूपी शाश्वालाच अनुलङ्घन आहेत असें समजावे. दिवाय 'वेदवाक्यांचा कर्माचे प्रतिपादन हा उद्देश असल्यामुळे ज्या वाक्यांचा तो उद्देश नाहीं तीं वाक्ये निरर्थक होत' (जै. १।२।१) हा सार्वत्रिक नियम आहे असें घेऊन चाललांत, तर सिद्ध वस्तूचा जो वेदामध्ये उपदेश केला आहे तो निरर्थक होईल^{८६}. प्रवृत्तिविधि आणि निवृत्तिविधि यांशिवाय सिद्ध वस्तूचाही जर 'ती पुढे होणाऱ्या क्रियेला उपयोगी आहे' म्हणून शाश्व उपदेश करते, तर भग कूटस्थनित्य अशा सिद्ध वस्तूचा शाश्व उपदेश करीत नाहीं असें कशावरून? असा कांहीं नियम नाहीं कीं 'सिद्ध वस्तु क्रियेच्या उपयोगी आहे' असा उपदेश केल्यानें ती वस्तु क्रियाच बनते. आतां तुं असें म्हणशील कीं 'तीं सिद्ध वस्तु जरी क्रिया बनली नाहीं, तरी ती क्रियेच्या उपयोगी असल्यामुळे त्या क्रियेकरितांच तिचा उपदेश केला आहे; तर हें म्हणणे बरोबर नाहीं. सिद्ध वस्तु क्रियेच्या उपयोगी आहे असें जरी छटले, तरी पण उपदेश हा 'क्रिया घडवून आणण्याची शक्ति जिच्या अंगांत आहे' अशा सिद्ध वस्तूचाच केला आहे असें तुला कबूल केले पाहिजे. 'क्रियेच्या उपयोगी पडणे' हें त्या सिद्ध वस्तूचे फल होय. परंतु

८६. म्हणून तो त्याज्य नाहीं.

८७. म्हणून तो ग्राहाही नाहीं. कारण साध्य वस्तूच नेहमीं ग्राध असते.

८८. उदा० 'सोमाचा बङ्ग करावा'; 'दशाची आँहुती द्यावी' या वाक्यांत सोम आणि दहीं ऐं शब्द क्रियाशाचक नसल्यामुळे निरर्थक होतील.

तेकड्याने वस्तूचा उपदेशाच केला नाही असे मात्र होत नाही. आतां ते असे म्हणशील की 'यं' वरे, वस्तूचा उपदेश केला आहे असे मानिले तरी त्यापासून तुझांसा काय उपयोग ? यावर आमचे उत्तर:—अज्ञात अशा आत्मरूपी सिद्ध वस्तूचाही वरील्हीमार्णे उपदेश असण्यास कांही हरकत नाही, व या वस्तूच्या ज्ञानापासून संसाराला कारण जे मिथ्याज्ञान त्याची निवृत्ति होणे हे फल प्राप्त होते. यावरून क्रियेच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तूचा उपदेश जसा सफल आहे तसा आत्मरूप वस्तूचाही उपदेश सफल आहे असे सिद्ध जाले. / शिर्वींय, 'ब्राह्मणाला माझं नये' इत्यादि वाक्यांत निवृत्तीची उपदेश केला आहे; आणि ती निवृत्ति तर क्रिया नव्हे, किंवा क्रियेचे साधनही नव्हे. आतां 'ज्या उपदेशाचा क्रियाप्रतिपादन हा उद्देश नाही तो उपदेश निरर्थक होय' असे मानिले म्हणजे 'ब्राह्मणाला माझं नये' इत्यादि निवृत्तीकरणारे उपदेश निरर्थक होतीलै^३; आणि तें तर अनिष्ट आहे. वरीलै^३ वाक्यांत जी क्रिया करण्याविषयी मनुष्याची प्रवृत्ति असते अशी जी 'मारणे'

८९. क्रियेला उपयोगी पडणाऱ्या दही वर्गे सिद्ध वस्तूच्या उपदेशाप्रमार्णे. या सिद्ध वस्तूचा उपदेश जसा सफल आहे तसा 'आत्मा' या सिद्ध वस्तूचा उपदेशाही सफल आहे. सिद्ध वरदूला दद्याप्रमार्णे क्रियेच्या द्वारानेच साफल्य असते असा कांही नियम नाही.

९०. आतां कर्मकांडांतील निषेधवाक्ये जशी सिद्ध वस्तूचेच प्रतिपादन करणारी आहेत त्याप्रमार्णे वेदान्तवाक्येही सिद्ध वस्तूचेच प्रतिपादन करणारी आहेत असे सांगतात.

९१. 'ब्राह्मणाला मारणे' या क्रियेपासून मनुष्याने निवृत्त बद्धवै असा.

९२. निवृत्ति म्हणजे क्रियेचा अभाव. जें 'माझं नये' म्हणजे 'मारणे' या क्रियेचा अभाव.' निवृत्ति ही क्रियेचा अभाव असल्यामुळे क्रिया होऊं शकत नाही; तसेच ती क्रियेचे साधनही होऊं शकत नाही. कारण अभाव हा भावरूप वस्तूचेच कारण नसतो व भावरूप वस्तूही नसतो. तेव्हां 'ब्राह्मणाला माझं नये' हे निषेधवाक्य क्रियेचे प्रतिपादन न करितां (निवृत्तिरूप) सिद्ध वस्तूचेच प्रतिपादन करिते म्हणून ते निरर्थक होय

९३. आतां येचे अशी शंका आहे की, 'ब्राह्मणाचे इनन करूं नये' या वाक्यांतील निषेधार्थक अव्यय जे 'न' त्याचा 'हनन करणे' या क्रियापदार्थी अन्वय असल्यामुळे 'हनन करूं नये' याचा अर्थ 'अहनन करावै' असा होतो. 'अहनन' म्हणजे 'जी करण्याविषयी साझी स्वाभाविकच प्रवृत्ति आहे, ('कर' म्हणून मला कोणी शिकवावै लागत नाही) अशी जी इनन (म. मारण्याची) क्रिया ती मी करणार नाही' असा हननाच्या विरुद्ध संकल्प. असा संकल्प आपण करावा हे आपल्याला फक्त वेदापासूनच कळते; इतर प्रमाणांवरून कळत नाही. तेव्हांही इतर प्रमाणांवरून न कळलेली संकल्परूप क्रियाच या वाक्यांत सांगितली आहे. तेव्हां निषेधवाक्य देखील क्रियेचे प्रतिपादन करणारे आहे असे समजावै. या शंकेवर उत्तर या वाक्यांत दिले आहे. 'हनन करूं नये' याचा अर्थ 'हनन क्रियेचा अभाव' म्हणजे 'हनन क्रियेपासून निवृत्ति' म्हणजे 'हनन क्रियेविषयी उदारसीनपणा'. तेव्हां हे औंदासीन्यच 'न' या अव्ययाचा अर्थ आहे. याहून भिन 'हननविरुद्ध संकल्परूप क्रिया' असा 'न' या अव्ययाच्या अर्थ मानणे शक्य नाही. हननविषयक औंदासीन्य हा 'न' चा मुख्यार्थ आहे. 'हननविरुद्ध

ह्या क्रियापदाने दाखविलेली 'मारण्याची' क्रिया, तिब्याशी 'न' ह्याचा संबंध आहे एवढ्याने 'मारणे' या क्रियेच्या निवृत्तीनं सुचविलेला जो उदासीनपणा त्याशिवाय निराळी एक नवीन गोष्ट—आणि ती नवीन गोष्टही क्रियाच—सांगितली आहे अशी कल्पना करणे शक्य नाही. 'न' ह्या शब्दाचा हा स्वभावच आहे की 'त्याचा ज्या (क्रिये—) शीं संबंध असेल त्या (क्रिये—) चा अभाव दाखवावा.' अर्थाणि त्या अभावाचें ज्ञान हेच उदासीनपणाला कारण होय. आणि लांकडे जाळून टाकूनच अग्नि जसा आपण स्वतः विज्ञतो त्याप्रमाणे तें क्रियेच्या अभावाचें ज्ञान क्रिया करण्याविषयीची इच्छा नष्ट करूनच आपण स्वतः नष्ट होते. यावरून 'प्रीर्जापतिव्रत' वगैरे स्थळे वर्ज्य करून 'ब्राह्मणाला मारूं नये' इत्यादि इतर

संकल्प हा 'न' चा लक्ष्यार्थ आहे. जसें 'हा ब्राह्मण आहे' या वाक्यांत 'हा ब्राह्मण नाही' (ब्राह्मणाचा अभाव) हा 'न' चा मुख्यार्थ; व 'हा ब्राह्मणमिन मनुष्य आहे' (क्षात्रिय किंवा शूद्र आहे) हा लक्ष्यार्थ होय. तसेच, 'हा अर्धम आहे' या वाक्यांत 'हा धर्म नाही' (धर्माचा अभाव) हा 'न' चा मुख्यार्थ व 'ही धर्मविरुद्ध गोष्ट आहं' (हे पाप आहे) हा लक्ष्यार्थ होय. आतां, शब्दाचा मुख्यार्थ टाकून लक्ष्यार्थ घेणे हें न्याय्य नाही. शिवाय, निषेधवाक्यही क्रियापर घेतले तर विधिवाक्य आणि निषेधवाक्य यांमध्ये भेद राहणार नाही. हननविरुद्ध संकल्प हाही 'न' चा मुख्यार्थच आहे असेही मानणे शक्य नाही. कारण तसें मानले तर एका शब्दाला पुष्कळ मुख्यार्थ असतात असा दोष येईल. (या दोषावद्दल २२ सूत्रावरील टीप पहा).

९४. 'हनन न करावै' या वाक्यांत 'वै' या प्रत्ययाचा अर्थ 'इष्ट गोष्टीचे साधन' असा आहे. तेव्हां 'हनन न करावै' याचा अर्थ 'हनन करणे हें इष्ट गोष्टीचे साधन नाही' म्हणजे 'हनन करणे हें इष्ट गोष्टीच्या साधनाचा अभाव आहे' असा होतो. तेव्हां अशा अभावाचें ज्ञान झाले म्हणजे मनुष्यामध्ये त्या हननक्रियेचिषयीं औदासीन्य उत्पन्न होते. यावरून ही अभावबुद्धि ही औदासीन्याचें कारणच होय. आतां अशी शंका येईल की अभावबुद्धि जर औदासीन्याचें कारण आहे, तर (बुद्धि म्हणजे ज्ञान हें क्षाणिक असल्यासुले) ती अभावबुद्धि कांही वेळाने नष्ट झाली म्हणजे मनुष्याचें हननाविषयीचे औदासीन्यही नष्ट होईल व फिरून त्याची त्या हननक्रियेकडे प्रवृत्ति होऊं लागेल. या शंकेवर उत्तर या वाक्यांत दिलेले आहे. हनन करणे हें इष्ट गोष्टीचे साधन आहे अशी भ्रांति होऊन हनन करण्याविषयीं जी इच्छा होते त्या इच्छास्य लांकडाला जाळूनच अभावबुद्धिरूप अग्नि विज्ञतो. किंवा हननाविषयीची इच्छा नष्ट झाली म्हणजे हननक्रियाही आपोआप नष्ट होते.

९५. 'उदय पावत असलेल्या सूर्याला पाहूं नये' हें निषेधवाक्य ब्रह्मचार्याने काय काय ब्रते करावी या प्रकरणांत आले आहे. येथे 'प्रजापतिव्रत' (म्हणजे सूर्यव्रत) सांगितले आहे. आतां 'ब्रत' म्हणजे कांही विशिष्ट क्रियेचे अनुष्ठान. तेव्हां 'ब्रत' शब्द अनुष्ठानवाचक असल्यामुळे व ब्रताचेंच प्रकरण येथे चालूं असल्यामुळे वरील निषेधवाक्य क्रियापर लावणे भाग आहे; म्हणजे या वाक्यांत 'पाहणे' या क्रियेच्या विरुद्ध 'न पाहण्याचा संकल्प' ही क्रियाच येथे सांगितली आहे असे समजावै. परंतु 'ब्राह्मणाचे हनन करूं नये' वगैरे ढिकाऱ्यी ब्रताचें प्रकरण चालूं नसल्यामुळे क्रियेचे प्रतिपादन केले आहे असे समजप्याची जरूर

सर्व ठिकाणी त्या त्या वाक्यांत असेल्या क्रियांच्या निवृत्तीने सुचिलेला उदासीन-पणा हाच त्या त्या वाक्यांतील प्रतिषेधाचा अर्थ होय असे आम्ही मानतो. तेव्हां वेदांतील कांही भाग निरर्थक आहेत असे जे मागे (पृ. ३३ ओ. २९-३० मध्ये) म्हटले आहे ते पुरुषार्थाला निरुपयोगी अशी जी आख्यानादिरूपी सिद्ध वस्तूची वर्णने वेदांमध्ये आहेत त्यांसंबंधाने होय असे समजावे. आतां जे तू मागे विधान केले आहेस की ' कार्यविर्यमध्ये अंतर्माव केल्यावांचून केवळ वस्तूचेच कथन केले, तर ते ' पृथ्वीवर सात द्वीपे आहेत ' इत्यादि वाक्यांप्रमाणे निष्फल होईल तर त्या विधानाचे खंडन आम्ही मागेच केले आहे. कारण ' ही दोरी आहे, सर्व नव्हे ' असे केवळ वस्तूचेच कथन केले तरी त्याला ' कांही फल असते असे आपण पाहतो. आतां ब्रह्मश्रवण केल्यानंतरही पूर्वीप्रमाणेच मनुष्य संसारात पडलेला दिसून येत असल्यामुळे ' ही दोरी आहे, सर्व नव्हे ' या रञ्जुस्वरूपाच्छा कथनाप्रमाणे वेदान्तवाक्ये सफल नाहीत असा तू पूर्वी आक्षेप आणिला आहेस खरा; पण त्यावर आमचे उत्तर असे आहे की ज्याला ' मी ब्रह्म आहे ' असे ज्ञान झाले आहे तो पूर्वी-प्रमाणे संसारात पडतो असे दाखवून देणे शक्य नाही. कारण, वेदप्रमाणावस्तून उत्पन्न आलेल्या ' मी ब्रह्म आहे ' या ज्ञानाशी संसारात पडणे या गोष्टीचा विरोध आहे. शरीर वग्रेवर भीपणाचा अभिमान बाळगणांच्या मनुष्याला दुःख, भय इत्यादि होतात असे दृष्टोत्पत्तीस येते, म्हणून त्याला वेदप्रमाणावस्तून ब्रह्मज्ञान उत्पन्न होऊन तो त्याचा अभिमान दूर झाला असतानाही तीच मिथ्याज्ञानापासून होणारी दुःख, भय वग्रे फिरून त्याला होतात अशी कल्पना करणे शक्य नाही. उदाहरणार्थ—ज्याज्यापाशी धन आहे आणि ज्याला त्या धनाविषयी ' हे माझे ' असा अभिमान आहे अशा गृहस्थाश्रमी मनुष्याला ते धन चोरीस गेल्यामुळे दुःख होते असे दृष्टोत्पत्तीस येते; म्हणून तो संन्यासी होऊन त्याचा त्या धनाविषयीचा अभिमान सुटला असतानाही तेच धन चोरीस गेल्याचे दुःख फिरून त्याला होते असा अनुभव नाही. तसेच, ज्याने आपल्या कानांत कुंडले घातली आहेत अशा मनुष्याला ' मी कुंडले घातली आहेत ' अशा अभिमानाने सुख झालेले दृष्टीस पडते, म्हणून ती कुंडले काढून टाकल्यावर व त्याविषयीचा त्याचा अभिमान गेल्यावर सुरुंहा तेच ' मी कुंडले घातली आहेत ' अशा अभिमानाने होणारे सुख फिरून त्याला होत नाही. हीच गोष्ट पुढील श्रुतीत सांगितली आहे—' ज्याला शरीर नाही त्याला सुखदुःखे स्पर्श करीत नाहीत ' (छां० ८१२१). आतां तू असे म्हणशील की ' मनुष्य मरण पावला म्हणजेच त्याला अशरीरत्व मिळणार, तो जीवंत आहे तोपर्यंत नाही; तर त्या वाक्यांत विद्ध वस्तूचेच प्रतिपादन केले आहे असे समजाले पाहिजे; व असेच वेदान्तवाक्यांविषयीही समजावें.

१६. ' उर्वाचा भक्ताची निरुपि ' हे फल.

मिथ्यार नाही; ’ तर तसे नाही. कारण सशरीर हैं आत्म्याला मिथ्याज्ञानामुळे प्राप्त होते. ‘मी शरीर धारण करणारा आहे’ असा जो आत्म्याचा अभिमान तदृपी जें मिथ्याज्ञान त्याशिवाय अन्य कारणामुळे सशरीरत्व प्राप्त होते अशी कल्पना करणे शक्य नाही. आर्ण अशरीरत्व हैं तर नित्यच आहे, कारण तें कमापासून उत्पन्न होते नाही असे आम्ही मार्ग सांगितलेच आहे. आतां आत्म्याने केळेले जे धर्म आणि अधर्म त्याच्या योगाने त्याला सशरीरत्व येते असे तू म्हणशील तर तसेही नाही. कारण आत्म्याचा शरीराशी संबंध आहे हीही गोष्ट मुळी सिद्ध नसल्यामुळे आत्म्याने धर्म आणि अधर्म केळे आहेत हीही गोष्ट सिद्ध होत नाही. तेहां आत्म्याने केळेल्या धर्माधर्मामुळे आत्म्याचा शरीराशी संबंध होतो, आणि शरीराशी संबंध असल्यामुळे आत्मा धर्माधर्म करितो असा ‘इतरेतराश्रय’ दोष येईल. आतां या वरील दोन गोष्टीचा परस्परकार्यकारणभाव अनादि आहे अशी कल्पना करणे म्हणजे ती केवळ अंधपरंपरी होय. त्रिवाय, आत्म्याचा क्रियेशी संबंध नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी कर्तृत्वच संभवत नाही. आतां तु असे म्हणशील कीं ‘राजे वौरे लोकांना (खतः कर्तृत्व नसूनही कर्तृत्व असलेल्या लोकांशी) त्यांने सांनिध्य असल्यामुळे लाना कर्तृत्व आलेले दिसून येते’ तर तसे नाही. कारण राजे वौरे लोकांना जे कर्तृत्व येते ते त्यांनी धन वौरे देऊन संपादन केलेल्या चाकर लोकांच्या संबंधाने येते. पण ज्याप्रमाणे द्या राजांच्या आणि चाकर लोकांच्या मध्ये स्वाभिसेवकभावरूप संबंध होण्याला ‘धन देणे’ वौरे कारणे असतात त्याप्रमाणे आत्मा आणि शरीर वौरे द्यांच्यामध्ये स्वाभिसेवकभावरूप संबंध होण्याला कांही कारणे आहेत अशी कल्पना करणे शक्य नाही. परंतु आत्मा आणि शरीर यांचा संबंध होण्याला मिथ्याभिमान कारण आहे ही मोळ मत्र प्रलक्ष आहे. यावरून आत्म्याला यजमानैर्वही (मिथ्याभिमानामुळे) येते हे स्पष्ट शाळे. आतां येथे ‘कोणी असे म्हणतात कीं ‘देहादिकांहून भिन्न जो आत्मा लाला आफल्या देहाक्षिणी जो अभिमान आहे तो मिथ्या नव्हे, तर गौण होय’; पण हे म्हणणे वरोबर नाही. कारण त्याला दोन वस्तुमधील भेदाचे ज्ञान आहे त्याच्या संबंधानेच ‘गौण व ‘मूल्य’ या दोन शब्दांचा प्रयोग प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थः—‘आशाळ’ वौरे असलेल्या एका विशिष्ट आकृतीच्या ठिकाणी अन्यथावृत्तिलेकार्वर्तने ‘सिंह’ अशी बुद्धि होते, व ‘सिंह’ अशा शब्दाचा प्रयोग होतो,

१७. सगळेच आंधळे असले म्हणजे स्यांत जसा एक दुसऱ्याला वाट दाखवू शकत नाही, त्याप्रमाणेच वरील गोष्ट होय.

१८. यश्यागादिकांने कर्तृत्व, तें प्रांतीने ‘देहादिकांशी आत्म्याचा संबंध आहे’ असे मानिस्यामुळे येते.

१९. प्रमाकरमतानुवायी.

२००. ‘जेथे जेथे आशाळ वौरे असलेली एक विशिष्ट प्रकारची आकृति असते तेथे

तेव्हां हा प्रसिद्ध सिंह निराळा व एखादा पुरुषाला कौर्य, शौर्य वैरे सिंहाचे प्रसिद्ध गुण जरी असले तरी तो पुरुष निराळा, असा या दोन वस्तुंमधील भेद ज्याला माहीत आहे याची त्या सिंहाच्या ठिकाणी झालेली 'सिंह' अशी बुद्धि व त्याचेकडून त्या सिंहाच्या ठिकाणी झालेला 'सिंह' या शब्दाचा प्रयोग हीं दोन्ही 'मुख्य' होत व त्या पुरुषाच्या ठिकाणी झालेला 'सिंह' या शब्दाचा प्रयोग हीं दोन्ही 'गौण' होत असे म्हणतां येईल; परंतु ज्याला हा वस्तुभेद माहीत नाहीं त्याच्या संबंधाने असे म्हणतां येणार नाहीं. अशा मनुष्याची जर एका वस्तूच्या ठिकाणी निराळी बुद्धि ज्ञाली किंवा त्याच्याकडून त्या वस्तूच्या ठिकाणी निराळ्या शब्दाचा प्रयोग ज्ञाला तर ती बुद्धी व तो प्रयोग हीं गौण नव्हेत; तर केवळ भ्रांतीमुळे उत्पन्न झालेली आहेत असे म्हटजे पाहिजे. उदाहरणार्थ:—अंघकारयुक्त जागेमध्ये 'हा खांब आहे' असे ज्याला विशेष प्रकारचे ज्ञान झाले नाहीं त्या मनुष्याला त्या खांबाच्या ठिकाणी जी 'पुरुष' अशी संशयात्मक बुद्धि होते ती, व त्या मनुष्याकडून त्या खांबाच्या ठिकाणी जो 'पुरुष' अशा शब्दाचा संशयात्मक प्रयोग होतो तो, हीं दोन्ही भ्रमात्मक होत, गौण नव्हेत. किंवा, शिष्याच्या ठिकाणी एकाएकी 'हे रुपेच आहे' अशी जी निश्चयात्मक बुद्धि होते व 'रुपे' या शब्दाचा जो निश्चयात्मक प्रयोग होतो ती दोन्ही भ्रमात्मक होत, गौण नव्हेत. त्याघाणे देहादि समुदायाच्या संबंधाने उपचारांसाठीचून 'मी' अशी जी बुद्धि होते व उपचारावांचून 'मी' या शब्दाचा जो प्रयोग होतो ती दोन्ही आत्मा आणि अनात्मा यांमधील भेद न कळल्यामुळे उत्पन्न होतात; तेव्हां ती 'गौण' आहेत असे कर्से खाणतां येईल? (आतां तू असे म्हणाऱ्यालीकी, अविवेकी लोकांची शरीरादिकांच्या ठिकाणी 'मी' अशी बुद्धि आणि 'मी' अशा शब्दाचा प्रयोग हीं दोन्ही मिथ्या असूं शक्तील; पण विवेकी लोकांची ती बुद्धि व तो प्रयोग हीं गौणच होत तर तसे नाहीं. कारण) आत्मा आणि अनात्मा यांच्यामधील भेद ज्यांना कळला आहे अशा पंडित लोकांची देखील (अज्ञानी) धनगरांच्या सारखीच देहादिकांच्या ठिकाणी 'मी' अशी बुद्धि होते व त्याच्या सारखाच त्या देहादिकांच्या ठिकाणी 'मी' अशा शब्दाचा प्रयोग होतो. तेव्हां देहादिकांदून आत्मा भिज आहे असे मानणारांच्या मर्ती देहादिकांच्या ठिकाणी जी 'मी' अशी बुद्धि होते ती मिथ्याच होय, गौण नव्हे. यावरून सहस्रिरल हे

तेयें सिंह अशी बुद्धि आणि सिंह अशा शब्दप्रयोग होतो' हा अन्वय; व 'जेयें जेयें वर सांगितलेल्या प्रकारची आकृति नव्हेत, तेयें तेयें सिंह अशी बुद्धि व सिंह अशा शब्दप्रयोग होत नाही' हा व्यतिरेक; या दोन नियमांवरून.

१०१. त्या दोघांना सारखे गुण आहेत असे ज्ञान शास्त्रावांचून.

मिथ्याज्ञानापासून उत्पन्न होत असल्यामुळे ज्ञानी मनुष्याला तो जिवंत असतांना देखील (त्याचे मिथ्याज्ञान नष्ट ज्ञाल्यामुळे) अशीरत्व प्राप्त होते हें सिद्ध आहे. हीच गोष्ट पुढील ब्रह्मज्ञानी मनुष्याविषयीच्या श्रुतीत सांगितली आहे:—‘ ज्याप्रमाणे सर्पनें टाकून दिलेली कात वारुळांत भूत ज्ञालेली अशी पडते; त्याप्रमाणे हें शरीर पडते; परंतु हा अशरीर आहे, अभूत आहे, प्राण आहे, ब्रह्म आहे आणि तेजच आहे ’ (वृ० ४।१।७). ‘वास्तविक डोळे नसून डोळे असलेल्यासारखा, कान नसून कान असलेल्या-सारखा, वाणी नसून वाणी असेलेल्यासारखा, मन नसून मन असलेल्यासारखा, प्राण नसून प्राण असलेल्यासारेल्हो; ’ ‘ स्थितप्रेज्ञाचे लक्षण काय ? ’ (भ०.गी० २।५४) इत्यादि स्थितप्रेज्ञाची लक्षणे सांगणारी सूति देखील ज्ञानी मनुष्याचा कोणत्याही क्रियेदी संबंध नसतो असें दाखविते. तेव्हां ज्याला ‘ आत्मा ब्रह्म आहे ’ असें समजले त्याला पूर्वीप्रमाणे संसारांत पडणे शक्य नाही; आणि जो पूर्वीप्रमाणे संसारांत पडतो त्याला ‘ आत्मा ब्रह्म आहे ’ असें ज्ञान ज्ञाले नाही. तेव्हां अशा रीतीने शास्त्रावर कोणताहि दोष येत नाही. आतां तं आणखी जें म्हटले होतेस की ‘ श्रवणानंतर मनन आणि ध्यान करावे असें श्रुतीत सांगितले असल्यामुळे ब्रह्म हें विधीला अंगभूत आहे, त्याचे स्वतः-मध्ये पर्यवसान होत नाहो ’ तें तुळे म्हणणे बरोबर नाही. कारण मनन आणि ध्यान ही ब्रह्माचे ज्ञान होण्याकरितांच सांगितली आहेत. जर ब्रह्माचे ज्ञान ज्ञाल्यावर त्या ब्रह्माचा इतर ठिकाणी विनियोग केला असेलूँ^३ तर तें विधीला अंगभूत होईल; परंतु असा विनियोग तर मुळीच केलेला नाही. कारण मनन आणि ध्यान ही दोन्हीही श्रवणाप्रमाणे ब्रह्माच्या ज्ञानाकरितांच सांगितली आहेत. तेव्हां उपासनाविधीला ब्रह्म अंगभूत आहे अशाविषयी शास्त्र-प्रमाण आहे असें म्हणणे संभवत नाही. यावरून सर्व वेदान्तवाक्यांचे स्वतंत्र ब्रह्म

१०२. ज्याप्रमाणे सर्पनें आपली कात वारुळांत टाकून दिली म्हणजे तो सर्प स्वतः जरी वारुळांत राहतो तरी त्याचा त्या कातीविषयी आपलेणाचा अभिमान नष्ट होतो, व ती कात मेळेली अशी पडते त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्यानें आपल्या शरीरावरील आपलेणाचा अभिमान टाकून दिला म्हणजे तें शरीर स्तरोळ्सरी मेळे नसून मेल्यासारखेंच पडते. ज्ञानी मनुष्य जरी त्या शरीरांत असतो तरी त्याचा त्या शरीरावरील अभिमान गेल्यामुळे तो शरीररहित, मरण-रहित, परमात्मरूप (प्राण), ब्रह्मस्य व ज्ञानस्य असाच असतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाविषयी त्याचा अभिमान नष्ट ज्ञाल्यामुळे त्याला स्तरोळ्सर ढोळे वैगैरे अवयव नाहीतच; परंतु ते आहेत असें लोकांना मात्र दिसते, या स्थितीत इतर व्यावहारिक लोकांप्रमाणे जरी तो सर्व क्रिया करतो, तरी त्या क्रिया तो अभिमान सोळून व निष्काम रीतीने करीत असल्यामुळे स्तरोळ्सर रीतीने तो त्या करीत नाहीच. जरी तो संसारांत राहतो तरी स्तरोळ्सर रीतीने तो असंसारीच होय. या स्थितीला ‘ जीवन्मुक्तदशा ’ असें घणतात.

१०३. ज्याची तुदि ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर ज्ञाली आहे तो ‘ स्थितप्रेज्ञ. ’

१०४. ‘ ब्रह्माचे ज्ञान करून ध्यावे ’ असा ज्ञानाविषयी विधि मानून जर या ज्ञानस्य कार्यामध्ये ब्रह्माचा (ज्ञानाचे कर्म या रूपानें) विनियोग केला असेल तर.

प्रतिपादन करण्याविषयीं तात्पर्य असल्यामुळे 'ब्रह्म स्वतंत्रच आहे' अशाविषयीं शास्त्र प्रमाण आहे असें सिद्ध झाले. असें मानिले म्हणजेच 'आतां यास्तव ब्रह्म-जिज्ञासा' या सूत्रामध्ये ब्रह्माचे प्रतिपादन करण्याकरितां जो निराक्ष्या शास्त्राचा सूत्रकारांनी आरंभ केला आहे तो सयुक्तिक होतो. कारण जर ब्रह्म हें उपासनाविधीला अंगभूत असते, तर 'आतां यास्तव धर्मजिज्ञासा' (जै० १११) या जैमिनीच्या प्रथम सूत्रामध्येच त्याचा आरंभ केलेला असल्यामुळे सूत्रकारांनी निराक्ष्या शास्त्राचा आरंभ केला असता; आणि जर त्यांना तो करावयाचाच असता, तर 'आतां यास्तव क्रत्वर्थ व पुरुषार्थ यांची जिज्ञासा' (जै० ४।१११) या जैमिनीच्या सूत्रप्रमाणे 'आतां यास्तव बाकी राहिलेल्या धर्माची जिज्ञासा' असा आरंभ केला असता. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे अशा ज्ञानाविषयीं पूर्वमीमांसेत कोठेही प्रतिज्ञा केली नसल्यामुळे त्यासाठी 'आतां यास्तव ब्रह्मजिज्ञासा' असा निराक्ष्या शास्त्राचा आरंभ करणे युक्त आहे. यावरून 'मी ब्रह्म आहें' असें ज्ञान होईपर्यंतच सर्व विधी आणि सर्व प्रमाणे उपयोगी आहेत. कारण जो त्याज्य नाही आणि ग्राह्य नाही व ज्याहून दुसरे कांहा नाही अशा आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे प्रमाणांना प्रमेये आणि प्रमाता नसल्यामुळे ती प्रमाणेच होऊं शकत नाहीत. हा गोष्टीला अनुसरूनच म्हटले आहे :— 'मी पारमार्थिक ब्रह्मरूप आत्मा आहे असे ज्ञान आत्म्यावर पुत्र देह वैरेच्या अस्तित्वाचा बाध होउल गौण०' आणि मिर्य०' असा अभिमान नाहीसा ज्ञाला म्हणजे (कर्तव्यादिच्यवहार-रूप त्या अभिमानाचे) कार्ये कसें होईल ? ज्या आत्म्याचे ज्ञान करून घेणे आहे त्या आत्म्याचे ज्ञान होण्यापूर्वी आत्मा हा प्रमाता होऊं शकतो; परंतु प्रमात्याच्या खन्या खरूपाचे ज्ञान झाले म्हणजे तोच प्रमाता पापादिकरून दोषांनी रहित (जो परमात्मा तद्रूप) होतो. आत्मसाक्षात्कार होईपर्यंत देह हाच आत्मा आहे ही कल्पना जशी खरी म्हणून मानली जाते तशीच लौकिक प्रमाणे सुद्धां तोपर्यंत खरी आहेत असे मानावे.'

४. समन्वयाधिकरण समाप्त.

(येथे 'चतुःसूत्री' समाप्त ज्ञाली.)

१०५. कतुला अंगभूत कोण व पुरुषाला अंगभूत कोण हा विचार.

१०६. देहादिकांनी साच्य अशा ग्राह्य धर्माच्या जिज्ञासेनंतर बाकी राहिलेल्या मानस (उपासनारूप) धर्माची जिज्ञासा.

१०७. एखाद्या मनुष्याला पुत्र, भार्या, वैरेच्यी सुखदुःखे पाहून त्यांच्यासारखी त्याला सुखदुःखे होतात; त्यामुळे त्याचा त्यांच्या ठिकाणी 'हे माझे आत्मेच आहेत' असा जो अभिमान होतो तो गौण होय.

१०८. वास्तविक रीतीने आत्म्याला कर्तृत्व व भोक्तृत्व नसल आत्मा 'कर्ता' आहे व 'भोक्ता' आहे असा जो अभिमान होतो तो मिथ्या होय.

[येषपर्येत जगाचे कारण ब्रह्म आहे व ते समजप्याचे मुख्य साधन वेदान्तशास्त्र आहे असे सिद्ध केले. आतां दुसरे कांही लोक अनुमान वगेरे प्रमाणे दाखवून जगाचे कारण कांही निराळेच आहे असे सिद्ध करितात. त्यापैकी सांख्य लोक 'अचेतन असे जे प्रधान तेच जगाचे कारण आहे' असे म्हणतात; व वेदान्तवाक्यांचेही 'प्रधान जगाचे कारण आहे' हेच सांगण्याविषयी तात्पर्य आहे असे प्रतिपादन करितात. तेव्हां वेदान्तवाक्यांचे तरीं सात्पर्य नाही हे सिद्ध करण्याकरितां सूत्रकारांनी या पांचव्या अधिकरणाला आरंभ केले आहे. या अधिकरणामध्ये पांचव्या सूत्रापासून अकराव्या सूत्रापर्यंत सात सूत्रे आहेत. सारंग :—(सूत्र ५) सांख्य लोकांचे म्हणणे असे आहे :—सर्वज्ञ आणि सर्वशक्तियुक्त असे ब्रह्म जगाचे कारण आहे असे तुम्ही ज्या वाक्यांवरून सिद्ध करीत आहां, त्याच वाक्यांवरून 'प्रधान जगाचे कारण आहे' असे आभांला मानतां येते. प्रधान म्हणजे सत्त्व, रज आणि तम या सीन गुणांची सारखेपणाची स्थिति होय. प्रधानाला आपली सर्व काऱ्ये उत्पन्न करतां येते असल्यामुळे त्या कार्यांसंबंधाने प्रधानही सर्वशक्तियुक्त आहे असे म्हणतां येते. तरुंच, प्रधान सर्वज्ञही आहे. कारण 'ज्ञान' हा सत्त्व गुणामुळेच योगी लोकांना 'ज्ञानी' असे म्हणतात. 'प्रधान सर्वज्ञ आहे' असे म्हणण्याचा अर्थ हा की 'प्रधानाला सर्व ज्ञान करून वेण्याची शक्ति आहे'. ब्रह्म देसील याच अर्थाने सर्वज्ञ आहे असे तुम्हांला कबूल केले पाहिजे. 'सर्वज्ञ म्हणजे सर्व ज्ञान करून घेणे' या अर्थाने ब्रह्म सर्वज्ञ आहे असे तुम्हांलाही म्हणतां येणार नाही. कारण तुम्हांला ज्ञान नित्य आहे असे तरी म्हटले पाहिजे, किंवा अनित्य आहे असे तरी म्हटले पाहिजे. आतां ज्ञान नित्य आहे असे म्हणाल तर ब्रह्माला हे तेव्हां ज्ञान करून घेण्याची जी स्वतंत्रता आहे ती नष्ट होईल. वर्तीं, ज्ञान अनित्य आहे असे म्हणाल तर कधीं कधीं ब्रह्म अज्ञ होऊं लागेल. शिवाय, ब्रह्माला शरीर, हंदियें वगेर कांही नाही असे तुमचे मत आहे. आणि शरीर, हंदियें, शौरींशिवाय ज्ञान कोणालाच करून घेतां येत नाही. शिवाय, प्रधानाला अनेक अवयव असल्यामुळे त्या अवयवांमध्ये कमीज्यास्तपणा होउन कार्य उत्पन्न झाले असे म्हणतां येते. पण ब्रह्माला अवयव नसल्यामुळे त्यापासून कार्य उत्पन्न होते असे म्हणणे संभवत नाही.

या पूर्वप्रश्नावर चिद्धान्ताचे उत्तर :—जगाचे कारण प्रधान आहे असे श्रुतीवरून मुळीच चिद्ध होत नाही. कारण श्रुतीमध्ये बन्याच ठिकाणी 'जगाच्या कारणाने पूर्वी ईक्षण केले आणि नंतर जग उत्पन्न केले' असे सांगितले आहे. आतां 'ईक्षण करणे' हा चेतनाचा धर्म असल्यामुळे हा धर्म अचेतन प्रधानाला संभवत नाही. शिवाय, प्रधानामध्ये सत्त्व गुण असल्यामुळे ते सर्वज्ञ आहे हे म्हणणेही बरोबर नाही. कारण तरुंच म्हटले तर प्रधानामध्ये रजेगुण व तमोगुण असल्यामुळे प्रधान किंचित्त आहे असेही म्हणतां येईल; कारण रजेगुण व तमोगुण हे ज्ञानाला प्रतिबंधक आहेत. शिवाय, ज्ञान हा जरी सत्त्वगुणाचा धर्म आहे, तरी त्याला कोणीतरी चेतन वसु साक्षी असल्यावांच्यान 'जाणणे' हा यांद लावतां येत नाही. आणि प्रधान, तर अचेतन असहे, योगी लोक हे चेतन असल्यामुळे सत्त्वगुणाच्या योगाने त्यांना सर्वशत्रु येते हे बरोबरच आहे. आतां ब्रह्म ही चेतन वसु साक्षी आहे म्हणून प्रधान सर्वज्ञ आहे असे म्हणाल तर ज्यामुळे प्रधानाला 'सर्वज्ञ' असे म्हणतां त्यालाच 'सर्वज्ञ'; म्हणणे अधिक बरोबर होईल. आतां ज्ञानकिंवा दी नित्य आहे; तेव्हां ब्रह्म हे जरी ज्ञानकिंवा करीत नाही, तरी, त्याला 'सर्वज्ञ' म्हणण्याला कांही हरकत नाही; उदाहरणार्थ—सूर्य हा प्रकाशरूपी किंवा नवीन

उत्पन्न करीत नसूनही 'तो प्रकाशित करितो' अरें लोक म्हणतात. आतां असे म्हणाल की ज्या प्रकाशित करावयाच्या असतात अशा वस्तु जगांत असल्यामुळे त्यांच्या संबंधाने 'सूर्य प्रकाशित करतो' असा व्यवहार होतो, पण जग उत्पन्न होण्यापूर्वी दुसरी कोणतीच वस्तु अस्तित्वांत नसल्यामुळे 'ब्रह्म कोणाला जाणते' हैं सांगतां येत नाही; तर तें म्हणें बरोबर नाही. कारण 'ज्या प्रकाशित करावयाच्या' अशा वस्तुंच्या संबंधांवाचूनही 'सूर्य प्रकाशितो' हा व्यवहार लोकामध्ये जसा होत असतो तसा 'जी वस्तु जाणावयाची' ती नसतांनाही 'ब्रह्म जाणते' हा व्यवहार होईल. आतां 'जी जाणावयाची' अशी कांही तरी दुसरी वस्तु पाहिजेच असा तुमचा आग्रह असेल तर ती वस्तु 'नामरूपे' ही होय. आतां ब्रह्माला शरीर नाही म्हणून त्याला शान होणार नाही हेही म्हणें बरोबर नाही. कारण ब्रह्माच्या अंगी सर्व शक्ति असल्यामुळे शरीर नसलें तरी त्याला शान होईल. फार काय सांगावै! ज्याच्या प्रसादाने योगी लोकांना सर्व जाणतां येतें त्या ब्रह्माला कांही तरी कारणे लावून शान होत नाही असे म्हणें हैं तुमचे मोठें साहस आहे. श्रुतिही अरेंच सांगते की ब्रह्माला शरीर इंद्रिये वगेरे कांही नसूनही त्याला शान होतें. जीवाला शरीरावांचून शान होत नाही हैं म्हणें शोभेल; परंतु ब्रह्माविषयी तसें कर्वीही म्हणतां येणार नाही. आतां येथे आम्ही जो जीव व ब्रह्म यांमध्ये फरक दासवीत आहों तो औपाधिक भेद घेऊन दासवीत आहों, त्यावरूप जीव व ब्रह्म यांमध्ये वास्तविक निराळेपणा आहे असे मात्र समजून नये. आतां प्रधानाला अनेक अवयव आहेत म्हणून त्यापासून कार्य उत्पन्न होऊं शकते अरें तुम्ही म्हटलें; परंतु ते तुमचे बोलणे व्यर्थ होय. कारण श्रुतीवरूप पाहिले असतां प्रधान हैं जगावै कारण आहे असे मुळीच सिद्ध होत नाही. 'ब्रह्मच जगावै कारण होऊं शकते, प्रधान होऊं शकते नाही' ही गोष्ट पुढे दुसऱ्या अस्यायांतील पहिल्या पादामध्ये आम्ही युक्तीने सिद्ध करून दासवू. (सू. ६) आतां पुनः येथे सांख्याचैव म्हणें असे आहे की 'जगाच्या कारणाने जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी ईक्षण केले हैं म्हणें अचेतन प्रधानाच्या संबंधाने समवत नाही' हा जो दोष तुम्ही मजवार दिला तो मजवार येत नाही. कारण जसा नदीचा कांठ थोडक्याच वेळांत पडणार आहे असे पाहून तो कांठ अचेतन आहे व त्याला इच्छा होत नाही असे समजत असतांनाही लोक 'नदीचा कांठ पद्धू इच्छितो' म्हणजे पडावयाला शाळा आहे (कूळं पिपतिष्ठति) असे बोलतात तसें जग लवकरच उत्पन्न होणार अशा वेळी 'प्रधानाने ईक्षण केले' असे म्हणतां येईल. शिवाय, 'त्या जलाने ईक्षण केले' 'त्या तेजाने ईक्षण केले' अशा रीतीने अचेतनाच्या संबंधाने चेतनासारखे बोलप्याची श्रुतीची बहिवाटच आहे. यावर सिद्धांत्याचे उत्तर:—'जगाच्या कारणाने पूर्वी ईक्षण केले' हैं वाक्य तुम्ही करें तरी लाविलें; परंतु त्याच्या पुढील वाक्य तुम्हांला मुळीच लागत नाही. तें वाक्य असें:—'मी खा तीन देवतांमध्ये जीवस्वरूपाने प्रवेश करून स्थाना नांवरूपाला आणीन.' आतां प्रधानाच्या संबंधाने हैं वाक्य लावतां येत नाही; कारण, जीव हा अचेतन प्रधानाचैव स्वरूप होऊं शकत नाही. परंतु जीव हा ब्रह्माचैव स्वरूप असल्यामुळे ब्रह्माच्या संबंधाने हैं वाक्य बरोबर लागते. तसेच 'जगावै जे सूख मारणे तेच आत्मा, आणि हे शेतकेतो! तेच तं आहेत' या वाक्यांत जगाच्या कारणाला 'आत्मा' असे म्हटले आहे. जर जगावै कारण प्रधान मानले तर त्याला 'आत्मा' असा शब्द लावतां येणार नाही. (सू. ७) आतां पुन्हा पूर्वपक्ष्याचे म्हणें असे आहे की 'आत्मा' हा शब्द प्रधानाला लावितां येतो. याची कारणे दोन आहेत:—(१) आपल्या आवडत्या नोकराला 'तो माझा केवळ आत्मा आहे' असे बोलप्याची लोकांची रीत

आहे. तरेच; प्रधान हैं आत्माला मोक्ष देणारे असत्यामुळे त्याचे नोकर आहे. म्हणून प्रधानाला आत्मा हा शब्द लावितां येईल. (२) आत्मा या शब्दाचा जसा 'चेतन ब्रह्म' असा अर्थ आहे, तसा 'अचेतन प्रधान' हाही एक अर्थ आहे. असे आम्ही मानतो, यावर सिद्धांत्याचे उत्तर :— वर दिलेली दोन्ही कारणे वरोवर नाहीत. (३) जरी प्रधानाला आत्मशब्द कसा तरी लावून दाखलितां आला, तरी मोक्षाची इच्छा करणाऱ्या श्वेतकेतूला उद्देशून 'तैच तु आहेस' असे जे पुढे सांगितले आहे तें वरोवर लागणार नाही. कारण श्वेतकेतूला 'मी प्रधान आहे' असे समजल्याचे मोक्ष मिळणार नाही; 'मी ब्रह्म आहे' असे जेव्हां समजेल तेव्हांचे मोक्ष मिळेल, तेव्हां प्रधानाला आत्मशब्द गौण रीतीने लावणे वरोवर नाही. (४) एका शब्दाचे अनेक अर्थ उंगीच मानणे रास्त नाही. बरे, आत्मशब्दाचे अनेक अर्थ आहित असे जरी मानले, तरी येथे 'अचेतन' हात्र अर्थ विविक्षित आहे असे निश्चित करण्याला प्रकरण उपपद वैगेरे कांहीं साधन नाही. पण 'चेतन' हा अर्थ निश्चित करण्याला मात्र ही दोन्ही साधने येथे आहेत, तेव्हां हा वाक्यात प्रधानाचे वर्णन केले नाही असे सिद्ध झाले. (स० ८) आतां 'आत्म्याचे ज्ञान आरंभीच सनुव्याला होणार नाही, म्हणून आत्म्याच्या जवल्याचे जे प्रधान तें संगून नंतर आत्म्याचे ज्ञान कसून द्यावें अशा उद्देश्याने येथे प्रधानाचे वर्णन केले आहे. असे ज्ञाणाचे तर प्रधानाचे वर्णन ज्ञात्यानंतर पाठीमागून प्रधान हैं खरे कारण नव्हे झाणून तें टाकून द्यावें, व त्याच्या जवल्याचा आत्मा हात्र जगाचे स्वरे कारण आहे म्हणून तो ध्यावा असे सामावयास पाहिजे होते; पण तसें तर पुढे सांगितलेले आढळत नाही. तेव्हां येथे प्रधानाचे वर्णन केले आहे असे म्हणतां येत नाही. शिवाय, 'जगाच्या कारणाचे ज्ञान झाले असतां सर्व (कार्यी-) चे ज्ञान होते ' अशी श्रुतीमध्ये प्रतिशा केली आहे. आतां प्रधान जगाचे कारण आहे. असे मानले तर ही प्रतिशा सिद्ध होणार नाही. कारण जीव हा प्रधानाचे कार्य नाही, तेव्हां प्रधानाचे ज्ञान झाले तरी जीवाचे ज्ञान होणे अशक्य आहे. (स० ९) जर जीवाचे कारण प्रधानच आहे असे मानले, तर 'झोपेमध्ये जीव आपल्या स्वतःच्या रूपामध्ये लीन होते ' असे जे श्रुतीमध्ये सांगितले आहे तें जुळणार नाही. कारण चेतन जीवाचे अचेतन प्रधान हैं स्वरूप हीं शक्त नाही. इतर ठिकाणीही झोपेमध्ये जीव हा चेतन अशा परमात्म्यानंतर ल्य पावतो असेच सांगितले आहे. तेव्हां प्रधान हैं जगाचे कारण नव्हे. (स० १०) श्रुतीमध्ये सर्व ठिकाणी आत्मा हेच जगाचे कारण आहे असे सांगितलेले आढळते. एका ठिकाणी सुदूरं प्रधानांचा किंवा दुसऱ्या वस्तूचा 'कारण' अशा रूपाने उल्लेख केलेला नाही. तेव्हां ' सर्व वेदान्तवाक्यांचे एकच तात्पर्य आहे ' यावरूनही ब्रह्म जगाचे कारण आहे या सिद्धांताला बळकटी येते. (स० ११) शिवाय, 'वेताश्वतर' उपनिषदामध्ये सर्वज्ञ जो ईश्वर त्याचे वर्णन चालले असतांना तो सर्व जगाचे कारण आहे असे स्पष्ट शब्दांनी सांगितले आहे. यावरून सर्वज्ञ ब्रह्म हेच जगाचे कारण होय; प्रधान वैगेरे दुसरे कोणी नाही हैं सिद्ध झाले.]

याप्रमाणे 'ब्रह्म आत्मा आहे' असे ज्ञान कसून देणे हैं ज्याचे प्रयोजन आहे व 'ब्रह्म आत्मा आहे' हेच ज्याचे तात्पर्य आहे अशा वेदान्तवाक्यांचे 'ब्रह्माचा कार्यामध्ये समावेश न होईल, अशा रीतीनेच त्या ब्रह्माचे प्रतिपादन करण्यांत पर्यवस्था असे असे आम्ही' सिद्ध केले. तरेच, तें ब्रह्म सर्वज्ञ, सर्वशक्तियुक्त व जगाच्या उपतिस्थितिल्यांचे कारण आहे असेही सांगितले. परंतु सांख्य आदिकरूप

इतर तत्ववेत्ते सिद्ध वस्तुचे ज्ञान (वेदापासून न होतां) इतर प्रमाणापासूनच होते असें मानून प्रधान वगैरे इतर वस्तु जगाची कारणे आहेत असें अनुमानानें^१ सिद्ध करितात व तदनुसारच वेदान्तवाक्यांचा अर्थ करतात. सृष्टिविषयक सर्व वेदान्तवाक्ये कार्यावरून कारणाचे अनुमान करावे असेंच सांगतात असा त्या लोकांचा अभिप्राय आहे. प्रधान आणि पुरुष यांचे संयोग निल आणि अनुमानानें जाणतां येणारे आहेत असें सांख्यांचे म्हणणे आहे. कणादमतानुयायी लोकांनी पुन्हां याच वाक्यावरून ईश्वर जगाचे निमित्तकारणे आहे व परमाणु समवायिकारणे आहेत असें अनुमान काढले आहे. अशाच रीतीने दुसरेही तार्किक खण्या अशा भासणाऱ्या ज्या श्रुती व युक्ती त्यांचा आधार घेऊन पूर्वपक्ष करण्यास येणे उमे राहिले आहेत. तेव्हां व्याकरण, मीमांसा आणि न्याय या तीन शास्त्रांमध्ये पारंगत असलेल्या आचार्यांनी सर्व वेदान्त-वाक्यांचा ‘ब्रह्मज्ञान हाच उद्देश आहे’ असें सिद्ध करण्याकरितां या खण्या अशा भासणाऱ्या श्रुतींच्या व युक्तींच्या जोरावर जीं निरनिराळी मते लोकांनी स्थापन केली आहेत तीं पूर्वपक्षरूपाने देऊन त्यांचे खंडन करण्यास आरंभ केला आहे. यांपैकी त्रिगुणांसक आणि अचेतन असें प्रधानाच जगाचे कारण आहे असें मानणारे सांख्य लेके असा पूर्वपक्ष करितात :—जीं वेदान्तवाक्ये सर्वज्ञ आणि सर्वशक्तियुक्त ब्रह्मच जगाचे कारण आहे असें प्रतिपादन करितात असें तुम्ही म्हणतां, तीं ‘प्रधान जगाचे कारण आहे’ या पक्षीही लावितां येतात. सर्वशक्तिमत्त तर प्रधानाला सुदूरां आपल्या कार्यांसंबंधाने संभवते. तसेच सर्वज्ञत्व हेही प्रधानाला संभवते. कसे^२ असें कों जे तुम्ही ‘ज्ञान’ म्हणून मानितां तो सत्त्वगुणाचा धर्म होय. कारण ‘सत्त्वापासून ज्ञान उत्पन्न होते’ (भ० गी० १४।१७) अशी सूत्री आहे. त्या ह्या ज्ञानरूप सत्त्वधर्माच्या योगाने देवादिकांनी युक्त असे किंत्येक पुरुष सर्वज्ञ योगी होतात हें प्रसिद्ध आहे. कारण सत्त्व गुणाचा अतिशय उत्कर्ष शाळा म्हणजेच सर्वज्ञत्व प्राप्त होते

१. “जे जड असते त्याचा चेतन पुरुषाशीं संयोग असतो, उदाहरणार्थ—रथ वगैरे; प्रधान जड आहे; म्हणून प्रधानाचाही पुरुषाशीं संयोग आहे” अशा अनुमानानें.

२. निमित्तकारण म्हणजे ज्या कर्त्यानें किंवा साधनानें एवादें कार्य केले जाते तें. उदाहरणार्थ कुंभार हा घटाचा करता. असल्यामुळे तो घटाचे निमित्तकारण होय. तसेच दंड, चक्र वगैरे घट उत्पन्न करण्याची साधने असल्यामुळे ती निमित्तकारणे होते.

३. उपादानकारण म्हणजे एखादी वस्तु ज्या दुसऱ्या वस्तुची केलेली असते ती. उदाहरणार्थ, मृत्तिका ही घटाचे उपादानकारण आहे. उपादानकारणाला ‘समवायिकारण’ असेही नांव आहे.

४. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांची जी साम्यावस्था तिला प्रधान असें म्हणतात. या तीन गुणांना ही साम्यावस्था प्राप्त झाली म्हणजे जगाचा प्रलय होतो; व ही अवस्था विघडून या गुणांचा एकमेकांहून वरचढपणा झाला म्हणजे जगांतील सर्व कार्ये उत्पन्न होतात. सर्वीत उत्तम जो सत्त्वगुण त्यांचा वरचढपणा झाला म्हणजे ज्ञानरूप कार्ये उत्पन्न होते, म्हणून त्यान हा सत्त्वगुणाचा धर्म आहे असें म्हटले आहे.

असें प्रसिद्ध आहे. आतां देहादिकांनी रहित आणि केवळ चित्तवरूपी अशा पुरुषाला सर्वज्ञत्व किंवा किंचिज्जल आहे अशी कल्पना करणे शक्य नाही. परंतु प्रधान हें त्रिगुणात्मक असल्यामुळे सर्व ज्ञानाला कारण जो सत्य गुण तो प्रधानावस्थेमध्ये देखील असतो; म्हणून प्रधान जरी अचेतन आहे तरी श्रुतीनें त्याजवर लक्षणेने सर्वज्ञत्वाचा आरोप केला आहे. जे तुम्ही ब्रह्मच सर्वज्ञ आहे असें मानितां त्या तुम्हांला देखील सर्वज्ञत्वाचा सर्व ज्ञान होण्याचे सामर्थ्य असणे असाच अर्थ समजणे भाग आहे. कारण ब्रह्माला सर्वदा सर्व विषयांचे ज्ञान होत असते असें संभवत नाही. तें असेः—ज्ञान नित्य आहे असें म्हणाल तर ज्ञानक्रियेविषयीचे ब्रह्माचे स्वातंत्र्य नष्ट होईल. वरे, ज्ञान अनित्य अहे असें म्हणाल तर ज्ञानक्रियेवांचूनही ब्रह्म (कर्धी कर्धी) साहील. तेव्हां त्या वेळी तुम्हांलाही ' सर्व ज्ञान होण्याचे सामर्थ्य असणे ' या अर्थानेच ब्रह्म सर्वज्ञ आहे असेंच मानणे भाग आहे. शिवाय, (जगाव्या) उत्पत्तीच्या पूर्वीं ब्रह्म हें कियेच्या सर्व साधनांनी रहित असते असें तुम्हीं मानितां. पण ज्ञानाचीं साधने जी शरीर इंद्रिये वगेरे तीं नसतांना कोणालाही ज्ञान होणे शक्य नाही. शिवाय, प्रधान हें अनेकात्मक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी परिणाम संभवतो. म्हणून ज्याप्रमाणे मृत्तिका वगेरे हीं घट वैरेचीं कारणे होतात त्याप्रमाणे प्रधान जगाचे कारण होऊं शकते. परंतु असिंश्रित आणि एकात्मक असें ब्रह्म मात्र जगाचे कारण होऊं शकत नाही. असा पूर्वपक्ष ग्राम ज्ञाला असतां आचार्य पुढील सूत्राला आरंभ करितातः—

॥ ईक्षतेर्नशब्दम् ॥ ५ ॥

५. 'ईक्षण' (सांगितले) असल्यामुळे, ज्याला वेद प्रमाण नाहीं असें (प्रधान जगाचे कारण) नाहीं. (५).

सांख्यांनी कल्पिलेले जें अचेतन प्रधान तें वेदान्तवाक्यांमध्ये जगाचे कारण म्हणून सांगितले आहे असें मानणे शक्य नाहीं. कारण त्याला वेद प्रमाण नाहीं. वेद त्याला प्रमाण नाहीं असें करावरून ? 'ईक्षण' सांगितले आहे म्हणून; म्हणजे जगाच्या कारणाला श्रुतीमध्ये ईक्षणक्रिया सांगितली आहे म्हणून. कशी ? श्रुतीमध्ये 'हे सोम्य ! हे पूर्वीं सतत्व होतें; (तसेच) एकच आणि अद्वितीय (होतें) ' (छां. ६।२।१) अंसा उपक्रम करून पुढे असें म्हटले आहे:— ' त्यानें ईक्षण केले. (आपण) पुष्कल व्हावें (आपण) पुष्कल उत्पन्न करावें. त्यानें तेज उत्पन्न केले ' (छां. ६।२।३). या श्रुतीमध्ये 'हे' या शब्दानें दर्शविलेले जें नाम-सूपांनी व्यक्त ज्ञालेले जग तें उत्पत्तीच्या पूर्वीं सत् असें जे ब्रह्म तत्त्वरूपीच होते असें

५. जगाच्या सृष्टिकालीं एखाच्याला ज्ञान होते. आतां प्रधान म्हणजे जगाची प्रलयावस्था. त्या अवस्थेत प्रधानाला ज्ञान होत नसल्यामुळे त्याला त्या अवस्थेत सर्व ज्ञान होण्याची शक्ति आहे या अर्थानेच सर्वज्ञ म्हटले पाहिजे. सर्व ज्ञान होते म्हणून सर्वज्ञ असें म्हणतां येत नाहीं.

निश्चित करून नंतर 'सत्' शब्दानें सांगितलेले जे प्रकृत ब्रह्म त्यानेच ईक्षणपूर्वक तेज वगैरे उत्पन्न केले असें सांगितलें आहे. तसेच दुसऱ्या श्रुतीत "हे पूर्वीं एक आत्माच होता. दुसरे चलनात्मक असें कांहीच नव्हते. त्यानें ईक्षण केले:—आपण लोक निर्माण करावे. (मग) त्यानें हे लोक निर्माण केले" (ऐ. ११) अशी ईक्षणपूर्वकच सृष्टि केल्याचे सांगितलें आहे. काचित् स्थळी तर सोळी कलांनी युक्त अशा पुरुषासंबंधानेच असें म्हटलें आहे: 'त्यानें ईक्षण केले; त्यानें प्राण उत्पन्न केला' (प्र. ६।३।४). सूतांतील 'ईक्षते:' या शब्दानें सूत्रकारांचा अभिप्राय 'यजते:' या शब्दाप्रमाणे (ईक्ष) धातूचा (ईक्षण हा) जो अर्थ (मग तो इतर कोणत्याही शब्दानें सांगितलेला असो) तो (सांगितलेला असला म्हणजे ज्ञालें असें) निर्दिष्ट करण्याचा आहे. (केवळ ईक्ष) धातूच (योजिलेला असला पाहिजे असें) निर्दिष्ट करण्याचा नाही. म्हणून 'जो सर्वज्ञ, व सर्ववैर्ता आहे, ज्याचे तप ज्ञानमय आहे त्यापासून हे ब्रह्म, नाम, रूप आणि अन हीं उत्पन्न होतांत' (मु. १११९)

६. प्राण, श्रद्धा, आकाश, वायु, तेज, जल, पृथ्वी, इंद्रिये, मन, अन, वीर्य, तप, मंत्र, कर्म, लोक, व नाम हा पुरुषान्वया १६ कला होत. (र. आ. प्र. सं. ६ मं. ४) किंवा प्राची, प्रतीची, दक्षिणा, उदीची, पृथ्वी, अंतरिक्ष, घौः, समुद्र, अभि, सूर्य, चंद्र, वीज, प्राण, चक्षु, श्रोत्र व वाणी हा १६ कला होत. (छ. ४।५।८ भा.)

७. 'ईक्षते:' ही ईक्षति शब्दाची पंचमी आहे. ईक्षति शब्द ईक्ष धातूला 'ति' हा क्रियापदाचा प्रत्यय लागून ज्ञालेला आहे. ज्या वेळेण ईक्ष धातूविषयी कांही बोलावयाचे असेल, त्या वेळेस ईक्षति शब्द जरी क्रियापदाचा प्रत्यय लागून ज्ञालेला आहे तरी तो (हीरया इकारान्त) नामाप्रमाणे चालवावा असा संस्कृत व्याकरणाचा एक नियम आहे. या नियमाप्रमाणे 'ईक्षते:' या पंचमीचा अर्थ 'कारण, ईक्ष धातू सांगितला आहे म्हणून' असा होईल. परंतु हा अर्थ येथे विविक्षित नाही असें भाष्यकारांचे म्हणणे आहे. ईक्ष धातूविषयी येथे बोलावयाचे नाही; तर ईक्ष धातूचा जो अर्थ ईक्षणकिया म्हणजे ज्ञानक्रिया तिजविषयी येथे बोलावयाचे आहे. 'ईक्ष धातू वेदान्तवाक्यांमध्ये सांगितला आहे म्हणून' असा अर्थ येथे विविक्षित नाही. तर 'ईक्षणक्रिया म्हणजे ज्ञानक्रिया सांगितली आहे म्हणून' असा अर्थ येथे विविक्षित आहे; त्यामुळे ज्या वेदान्तवाक्यांमध्ये ज्ञानक्रिया सांगितली आहे—मग ती क्रिया ईक्ष हा धातू योजून सांगितली नसली तरी चालेल—ती वाक्ये देखील येथे उदाहरणार्थ घ्यावी. उदाहरणार्थ:—गुढील वाक्यांत ईक्षण क्रिया सर्वज्ञ, सर्ववैर्ता ज्ञानमय इत्यादि शब्दांनी सांगितली आहे. ईक्ष धातू योजून सांगितली नाही. जैमिनीनेही पूर्वग्रन्थांसेमध्ये एका सूत्रांत 'यजते:' हा शब्द अशाच अर्थाने योजिला आहे.

८. ज्याला सर्व गोष्टीचे सामान्य ज्ञान आहे तो 'सर्वज्ञ', व ज्याला सर्व गोष्टीचे विशेष ज्ञान आहे तो 'सर्ववैर्ता' असा या दोन शब्दांमध्ये भेद जाणावा.

९. हिरण्यगर्भनामक ब्रह्म.

१०. या श्रुतीत 'ईक्षण' हा अर्थ 'ज्ञान' शब्दानें सांगितला आहे.

११. छां. भा.

इत्यादि ' सर्वज्ञ ईश्वरं जेगचे कारण आहे ' , असें प्रतिपादन करणारी वाक्ये सुद्धां येयें उदाहरणार्थ घ्यावीं. आतां जें तुं म्हटले आहेस कीं सत्त्वगुणाचा ज्ञान हा जो धर्म त्याच्या योगाने प्रधान (सुद्धां) सर्वज्ञ होऊं शकेत, तर हें तुझे म्हणणे बरोबर नाही. कारण प्रधानाच्या अवस्थेत (तिन्ही) गुणांचे साम्य असल्यामुळे सत्त्वगुणाचा धर्म असलेले जें ज्ञान तें संभवतच नाही. बरे; तुं म्हणशील कीं प्रधान सर्वज्ञ आहे ' , म्हणजे त्याला सर्व ज्ञान होण्याचे सामर्थ्य आहे असा अर्थ मी पूर्वीं केला आहे; तेव्हां अशा रीतीने प्रधान सर्वज्ञ होऊं शकेल; तर हेही तुझे म्हणणे बरोबर नाही. कारण जर तिन्ही गुण सारखे असतांनाही सत्त्वगुणांचे ठिकाणीं ज्ञान उत्पन्न करण्याचे जें सामर्थ्य आहे त्याला अनुलक्ष्यून प्रधानाचे ठिकाणीं सर्वज्ञान उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहे म्हणजे तें सर्वज्ञ आहे असें म्हणावयाचे, तर मग ठीक ज्ञाले ! रजोगुण आणि तमोगुण यांचे ठिकाणीं ज्ञानाला प्रतिबंध करण्याचे जें सामर्थ्य आहे त्याला अनुलक्ष्यून प्रधानाचे ठिकाणीं ज्ञानाला प्रतिबंध करण्याचे सामर्थ्य आहे म्हणजे तें किंचिज्ज आहे असेही आपण म्हणूं या. शिवाय, जिला कोणी साक्षी नाही अशी केवळ सत्त्व-वृत्ति 'जणां' (ज्ञा) या धातूचा अर्थ (म्हणजे ज्ञान) होत नाही. आणि अचेतन प्रधान तर (त्या सत्त्ववृत्तीचा) साक्षी होऊं शकत नाही. याकरितां ' प्रधान सर्वज्ञ आहे ' , असें म्हणणे बरोबर नाही. योगी सचेतन असल्यामुळे त्यांना सत्त्वगुणाच्या उत्कर्षामुळे जें सर्वज्ञत्व येते तें बरोबर असेहे. तेव्हां योगी लोकांचा दृष्टांत येये लागूच पडत नाही. बरे, आता ज्याप्रमाणे लोकंडाच्या गोळ्याला अग्नीमुळे दाहकत्व येते त्याप्रमाणे प्रधानाला साक्षीमुळे ईक्षणकिया येते अशी कल्पना करशील तर मग ज्याच्यामुळे प्रधानाला ईक्षणकिया प्राप्त होते तें सर्वज्ञ ब्रह्मच मुख्य जगाचे कारण होय असें मानणे बरोबर आहे. आतां जें तुं म्हटले आहेस कीं मुख्यार्थाने ब्रह्माला देखील सर्वज्ञत्व संभवत नाही; कारण तशा रीतीने ब्रह्माची ज्ञानकिया नित्य होऊन ब्रह्माला त्या ज्ञानकियेसंबंधाने त्वांतश्च असूं शकणार नाही. त्यावर आमचे उत्तरः— प्रथम आम्ही तुला असें विचारतों कीं ब्रह्माची ज्ञानकिया नित्य ज्ञाली म्हणून ब्रह्माच्या सर्वज्ञत्वाची हानि कां व्हावी ? ' सर्व विषयांचे प्रकाशन करण्याला समर्थ असें ज्ञान ज्याला नित्य आहे तो असर्वज्ञ ' , असें म्हणणे विरुद्ध आहे. जर त्याचे ज्ञान अनित्य असतें तर मग ' त्याला कधीं कधीं ज्ञान होते व कधीं कधीं होत नाहीं ' , त्यामुळे तें असर्वज्ञ आहे ' , असें कदाचित् म्हणतां आले असतें. परंतु ब्रह्माचे ज्ञान तर नित्य आहे, तेव्हां हा दोष येत नाही. आतां ' ज्ञान नित्य आहे असें मानिले तर त्या

११. याच सूत्रावरील टीप ४ पहा.

१२. योगी पुरुषाला जर चैतन्य नसेल तर सत्त्वगुणाचा कितीही उस्कर्ष त्याच्यामध्ये असला तरी त्याला सर्वज्ञत्व येणार नाहीं.

ज्ञानाच्या संबंधानें ब्रह्माला स्वातंत्र्य आहे असें म्हणतां येणार नाही, असें म्हणशाली तर तेही बरोबर नाही. कारण, उंणता आणि प्रकाश हे सूर्याला सदोदित असूनही ‘सूर्य ताप देतो’, ‘सूर्य प्रकाश देतो’ असा सूर्याच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला दृष्टीस पडतो. आतां तूं असें म्हणशील की “ज्यांना ताप आणि प्रकाश घावयाचा त्या पदार्थाचा आणि सूर्याचा संयोग जाला म्हणजेच ‘सूर्य (त्यांना) ताप देतो’, सूर्य (त्यांना) प्रकाश देतो’ असें म्हणतां येतें; परंतु (सृष्टीच्या) उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्माचा आणि कोणत्याही ज्ञानाच्या विषयाचा संयोग नसतो. तेव्हां हा वरील दृष्टांत जुळत नाही.” तर हेही तुझे म्हणणे बरोबर नाही. कारण ‘प्रकाशणे’ या क्रियापदाचें कर्म नसतांनाही ‘सूर्य प्रकाशतो’ या वाक्यांत सूर्याच्या कर्तृत्वाचा उल्लेख (गौण रीतीनें) केलेला दिसून गेतो, त्याप्रमाणेच ‘जाणणे’ या क्रियापदाचें कर्म नसतांनाही ‘लानें ईक्षण केले’ (छां०६।२।३) या वाक्यांत कर्तृत्वाचा उल्लेख (गौण रीतीनें) केला आहे असें म्हणतां येईल; म्हणून वरील दृष्टांत जुळतोच. (ईश्वरातु सकर्मक असल्यामुळे) त्याला कर्माची जरूर आहे असें मानशील तर ‘ब्रह्माला ईक्षणकिया आहे’ असें सांगणाऱ्या श्रुती अधिकच चांगल्या तन्हेने लैगतील. आतां तूं पुढीं विचारशील कीं तें कर्म कोणतें कीं जें उत्पत्तीच्या पूर्वी ईश्वरज्ञानाचें विषय होऊं शकतें; तर आम्ही सांगतों कीं जी ईश्वराहून भिन्न आहेत असेही म्हणतां येत नाही व ईश्वराहून अभिन्न आहेत असेही म्हणतां येत नाही, अशी सध्यां अव्यक्त परंतु लवकरच पुढे व्यक्त होणारीं नामरूपे हेच तें कर्म होय. शिवाय, ज्याच्या प्रसादामुळे योगी लोकांना सुद्धां भूत आणि भविष्य काळाच्या वस्तूचे प्रलक्ष ज्ञान होतें असे योगशास्त्रवेते मानितात, त्या नित्यशुद्ध ईश्वराला सृष्टि, स्थिति आणि संहार यांविषयी नित्य ज्ञान असतें हें काय सांगावे! आतां आणवी जें तूं म्हटलें आहेस कीं ‘उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्माचा शरोरादिकांशी संबंध नसल्यामुळे त्याला ईक्षणकिया संभवत नाही’, तेही आम्हांला बाधक होत नाही. कारण प्रकाश हे जसें सूर्याचे

१३. ज्याप्रमाणे कुंभाराला मठके उत्पन्न करावयाचे पूर्वी त्या मठक्याचा आकार त्याच्या मनांत असावा लागतो त्याप्रमाणे ईश्वराला जग उत्पन्न करावयाचे पूर्वीं तें जग कोणत्या आकाराचें उत्पन्न करावयाचें तो आकार त्याच्या मनांत असला पाहिजे. तेव्हां जगाच्या उत्पत्तीपूर्वीं जरी जग अस्तित्वांत नाही व म्हणून ईश्वराच्या ज्ञानाला विषय नाहीं तरी त्या वेळीं बुद्धिस्थ जगाचा आकार हा विषय असतोच, म्हणून हे आकाररूप ईक्षणकियचे कर्म संभवत असल्यामुळे ब्रह्माला ईक्षणकियेचे कर्तृत्व मुख्य रीतीनेच संभवते. तेव्हां या कर्माच्या अनुरोधानें ‘त्यांने ईक्षण केले’ इत्यादि श्रुती अधिकच चांगल्या तन्हेने लागतात.

१४. नामरूपे हीं ईश्वराहून अभिन्न आहेत असें म्हणतां येत नाही. कारण नामरूपे हीं जड आहेत व ईश्वर चेतन आहे. आणि जड व चेतन यांचे ऐक्य संभवत नाही. तरेच नामरूपे हीं ईश्वराहून भिन्न आहेत असेही म्हणतां येत नाही; कारण त्यांना स्वतंत्र रीतीने सत्तेचे स्फुरण संभवत नाही.

स्वरूप नित्य आहे तसें ज्ञान हें ब्रह्माचें स्वरूप नित्यच असल्यामुळे त्याला ज्ञानाच्या साधनांची जरूर असूं शकत नाही. शिवाय, अविद्येने युक्त जो संसारी जीव त्याला ज्ञान उत्पन्न होण्याला शरीरादिकांची जरूर असेल; पण ज्ञानाला प्रतिबंध करणारीं जीं कारणे त्यांनी रहित जो ईश्वर त्याला त्या शरीरादिकांची खरोखर जरूर नाही. पुढील दोन क्रचांमध्येही ‘ईश्वराला (ज्ञान उत्पन्न होण्याला) शरीर वैरेंची जरूर नाही’ व त्याच्या ज्ञानाला प्रतिबंधकही कांहीं नाहीं’ असेच सांगितले आहे:—‘त्याला काय’^{१५} नाहीं; कैरीणही नाहीं, त्याला जोडीदार किंवा त्याच्याहून वरचढ असा कोणी दिसत नाहीं त्याची मोठी आणि नानाप्रकारची शक्ति प्रसिद्ध आहे; व ज्ञानरूपी बलाने (जगाची उत्पत्ती करणे वैरेंची) किया ही त्याची स्वाभाविक आहे’ (थे० ६।८) “हात नसून ग्रहण करितो; आणि पाय नसून त्वरित चालतो; डोळे नसून पाहतो आणि कान नसून ऐकतो; जें कांहीं जाणावयाचें तें (सर्व) तो जाणतो; त्याला जाणणारा (दुसरा) कोणी नाहीं. त्याला प्रथम आणि महान् पुरुष म्हणतात” (थे० ३।१९). शंका:—ज्ञानाचा प्रतिबंध करण्याची कारणे ज्याला आहेत असा ईश्वराहून निराळा कोणी संसारी आत्मा तुमच्या मर्ती नाही. कारण ‘ह्याहून दुसरा कोणी द्रष्टा नाहीं, ह्याहून दुसरा कोणी ज्ञाता नाहीं’ (बृ० ३।७।२३) असे श्रुतीत सांगितले आहे; तेव्हां ‘संसारी आत्म्याला ज्ञान होण्याला शरीर वैरेंची जरूर आहे आणि ईश्वराला ती नाहीं’ असें हें तुम्ही काय म्हणतां? उत्तर:—‘संसारी आत्मा ईश्वराहून निराळा नाहीं’ ही गोष्ट खरो आहे तथापि ज्याप्रमाणे आकाशाचा घट; कमङ्गलू, डोंगरांतील गुहा वैरे उपाधीशीं संबंध आहे त्याप्रमाणेच ईश्वराचाही देहादिक समुदायरूप उपाधीशीं संबंध आम्हांला इष्टच आहे आणि वास्तविक आकाश जरी एकच आहे तरी उपाधीच्या संबंधामुळे ‘घटांचे छिद्र’ ‘करकौदिकाचे छिद्र’, अशी बुद्धि आणि असा प्रयोग लोकामध्ये ज्ञालेले दृष्टेपत्तीस येतात; व त्याच उपाधीच्या संबंधामुळे एका आकाशाचे घटाकाश, करकाकाश वैरे निरनिराळे भेद जाहेत अशी मिथ्या बुद्धीही उत्पन्न ज्ञालेली दृष्टीस पडते; त्याप्रमाणेच येणेही देहादिसमुदायरूप उपाधीच्या संबंधामुळे अविचार उत्पन्न होऊन त्याच्यामुळे ईश्वर आणि संसारी आत्मा भिन्न आहेत अशी मिथ्या बुद्धि उत्पन्न होते. वस्तुतः देहादिकांहून आत्मा भिन्न असुनही अनात्मभूत अशा देहादि समुदायावर पूर्वपूर्व दिर्घ्याबुद्धीमुळे (उत्पन्न ज्ञालेला)

१५. शरीर.

१६. ईंद्रिये.

१७. कमङ्गलू वैरेंचे छिद्र. करक म्हणजे कमङ्गलू.

१८. ज्या ज्या वेळी अनात्मभूत अशा देहादिकांवर ‘मी मनुष्य आहे’ असा आत्म-त्वाचा अभिमान होतो त्या त्या वेळी मिथ्याबुद्धी अगोदर उत्पन्न होतेच. म्हणून त्या मिथ्याबुद्धीला ‘पूर्वपूर्व’ असे म्हटले आहे.

‘भी मनुष्य आहें’ असा आत्मलाचा अभिमान होतो हें प्रत्यक्ष सिद्धच आहे. तेव्हां अशा रीतीने ईश्वराला संसारित्व प्राप्त ज्ञाल्यामुळे त्याला त्या संसारदर्शेतं जी ईक्षणक्रिया प्राप्त होते तिला देहादिकांची जहरच आहे असे सिद्ध जाले.

आतां आणखी जे तूं म्हटले आहेस की ‘प्रधान अनेकात्मक असल्यामुळे मृतिका वगैरेप्रमाणे तें कारण होऊं शकेल, परंतु ब्रह्म अभिश्रित असल्यामुळे कारण होऊं शणणार नाही’ तें म्हणणे ‘प्रधान जगाचे कारण आहे अशाबिष्यी वेद प्रमाण नाही’ या उत्तरानेंच खंडित जाले आहे. शिवाय, ब्रह्म जगाचे कारण आहे, प्रधान वगैरे नाहीत असे तर्काच्या साहाय्यानेही सिद्ध करितां येते त्या गोष्टीचे पुढे ‘(ब्रह्म जगाचे कारण) नाही; कारण तें जगाहून विजातीय आहे’ (अ. २ पा. १ सू. ४) इत्यादि सूत्रांत सविस्तर रीतीने प्रतिपादन करण्यांत येईल. ॥५॥

ह्यावर पर्वपक्षी म्हणतो:— “श्रुतीमध्ये ‘जगाच्या कारणाला ईक्षणक्रिया आहे” असे सांगितले असल्यामुळे अचेतन प्रधान जगाचे कारण होऊं शकत नाही” असे तुम्ही म्हटले आहे; परंतु ही ईक्षणक्रिया प्रधान अचेतन असले तरी त्याचे ठिकाणी निराच्या तन्हेने संभवते. कारण अचेतन वस्तुचा गौण रीतीने चेतनाप्रमाणे निर्देश केलेला आपल्याला आढळून येतो. जसे, ”नदीचा कांठ आतां पडणार असे पाहून ‘कांठ पूळ इच्छीत आहे’ असे लोक म्हणतात” या वाक्यांत कांठ जरी अचेतन आहे तरी त्याचा चेतनाप्रमाणे गौण रीतीने निर्देश केला आहे असे आपण पाहतो, त्याप्रमाणेच (प्रधानापासून) सुष्टि आतां उत्पन्न होणार अशा वेळी प्रधान जरी अचेतन असले तरी त्याचा ‘त्यानें ईक्षण केले’ (छा. ६।२।३), असा चेतनाप्रमाणे गौण रीतीने निर्देश करितां येईल. ज्याप्रमाणे लौकिक व्यवहारामध्ये एखादा मनुष्य स्नान केल्यावर भोजन करून तिसरे प्रहरी रथांत बसून गांवाल जाईन असा बेत करून नंतर त्या बेताप्रमाणे करण्यास नियमाने प्रवृत्त होतो, त्याप्रमाणेच प्रधान हें देखील ‘महैत’ वगैरे रूपांनी परिणत होण्यास नियमाने प्रवृत्त होते. म्हणून त्याचा चेतनाप्रमाणे गौण रीतीने निर्देश केलेला आहे. आतां तुम्ही म्हणाल की मुख्य रीतीने ईक्षणक्रिया सांगितली आहे असे न समजातो गौण रीतीने सांगितली आहे असे तूं काय म्हणून समजतोस? तर त्यावर माझे उत्तर असे की, ‘त्या तेजानें ईक्षण केले’ (छा. ६।२।३) ‘त्या जलानें ईक्षण केले’ (छा. ६।२।४) या वाक्यांत जल आणि तेज ही अचेतन असूनही त्यांचा चेतनाप्रमाणे गौण रीतीने उल्लेख केलेला आहे असे दिसून येते. त्यावरून सत् अशा ब्रह्माला जी ईक्षणक्रिया सांगितली आहे तीही गौण रीतीनेच सांगितली आहे असे समजले पाहिजे. कारण, ती अशा भागांत सांगितली आहे की ज्या भागांत (जल, तेज वगैरे इतर वस्तुंना)

१. महैत म्हणजे बुद्धि; हें (संब्यमती) प्रधानापासून प्रथम उत्पन्न ज्ञालेले कार्य होय.

ती पुष्कळ वेळं गौण रीतीनेच सांगितली आहे. असा पूर्वपक्ष प्राप्त ज्ञाल्यावर सूत्रकार पुढील सूत्राला आरंभ करितात:—

॥ गौणशेषात्मशब्दात् ॥ ६ ॥

६. (ईक्षणक्रिया) गौण आहे असे म्हणशील तर तसें नाही; कारण ‘आत्म’-शब्द (लावले) आहे. (५)

आतां जें तू म्हटले आहेस की, सत् शब्दानें सांगितलेले जें अचेतन प्रधान त्याला जल व तेज हांग्रमाणे ईक्षणक्रिया गौण रीतीने सांगितली आहे तें बरोबर नाहीं. कश्यवरून ? आत्मशब्द लावला आहे म्हणून. श्रुतीने ‘हे सोम्य ! हें पूर्वी सतत्त्व होतें’ (छां० ६।२।१) असा उपक्रम करून ‘त्याने ईक्षण केले; त्याने तेज उत्पन्न केले’ (छां० ६।२।३) अशा रीतीने तेज, उदक आणि पृथ्वी हांची उत्पत्ति संगून नंतर प्रकरणावरून प्राप्त ज्ञालेले जें ईक्षण करणारे सत् त्याचा, व तेज, उदक आणि पृथ्वी यांचा ‘देवत’ या शब्दाने उल्लेख करून पुढे असे म्हटले आहे:— “ ला हा देवतेने ईक्षण केले:—‘आतां मी हा तीन देवतांमध्ये हा जीवसूपी आत्म्याने प्रवेश करून नामरूपांना व्यक्त करीन ’ ” (छां० ६।३।२). आतां अचेतन प्रधानानेच गौण रीतीने ईक्षण केले असे मानले तर तेंच प्रकरणावरून प्राप्त होत असल्यामुळे ‘त्या हा देवतेने’, या वाक्यांत त्या (प्रधाना-)चाच उल्लेख होत असला पाहिजे; परंतु मग ती देवता जीवाला ‘आत्मा’ हा शब्द लावणार नाही. कारण जीव म्हटला म्हणजे सचेतन, शरीराचा स्वामी व प्राणाला धारण करणारा असा आहे हें लौकिक प्रसिद्धीवरून व जीव शब्दाच्या व्युत्पैत्तीवरून स्पष्ट आहे. अशा प्रकारचा तो जीव अचेतन प्रधानाचा आत्मा कसा होईल ? कारण, ‘आत्मा’ म्हणजे स्वरूप; तेव्हां चेतन जीव अचेतन प्रधानाचे स्वरूप कधी होऊं शकणार नाही; परंतु सत् शब्दानें मुख्य रीतीने ईक्षण करणारे ब्रह्मच घेतले म्हणजे मग त्याने जीवाविषयी केलेला ‘आत्मा’ या शब्दाचा प्रयोग बरोबर होईल. तेंच ‘हें शेतकेतू ! तें जें हें सूक्ष्म तत्त्व, तदात्मकच हें सर्व आहे; तेंच सत्य आहे; तेंच आत्मा आहे; तेंच तू आहेस ’ (छां० ६।८।७) या श्रुतीने सूक्ष्मतत्त्वरूपी व आत्मरूपी जे प्रकृत सत् त्याचा ‘तोच आत्मा आहे’ असा आत्म-शब्दानें निर्देश करून ‘हे शेतकेतू ! तेंच तू आहेस ’ या वाक्यांत सचेतन शेतकेतू हा ‘आत्मा’ आहे असे सांगितले आहे. आतां जल आणि तेज हीं तर अचेतन होत; कारण तीं (चेतनाच्या व्यापागंचे) विषय आहेतै. शिवाय, नामरूपांच्या उत्पत्ती वैगैरे

२. जीव हा शब्द जीव धातूपासून ठिद्द ज्ञाला आहे. जीव धातूचा अर्थ ‘प्राण धारण करणे’ असा आहे म्हणून ‘जीव’ शब्दाचा प्राण धारण करणारा असा अर्थ होतो; आणि जो प्राण धारण करतो तोच चेतन व शरीराचा स्वामी असतो.

३. एक सचेतन वस्तु दुसऱ्या सचेतन वस्तुच्या व्यापाराचा विषय मुळीच होत नाही. कारण सचेतन वस्तूला आकार मसल्यामुळे तिच्यावर कोणताही व्यापार घडत

जेये निस्तप्त केल्या आहेत तेये त्या जल आणि तेजांचा 'तींही उत्पन्न करावयाची आहेत) असा निर्देश केला आहे. तेव्हां त्यांना ईक्षणक्रिया मुख्य रीतीने अगत नाही; व ज्याप्रमाणे सततला ईक्षण-क्रिया मुख्य रीतीने सांगितली आहें असे मानण्याला, 'त्या सताळा आत्मशब्द लावला आहे' हें कारण आहे; त्याप्रमाणे जल आणि तेज ह्यांनाही ईक्षण क्रिया मुख्य रीतीनेच सांगितली आहे असे मानण्याला कांही कारणही नाही. म्हणून नदीच्या कांठप्रमाणे त्यांना ईक्षण क्रिया गौण रीतीनेच सांगितली आहे असे मानणे रास्त आहे. (किंवा) जल आणि तेज हीं सताने आधिकृत असल्यामुळे त्यांना ही ईक्षण क्रिया (मुख्य रीतीनेच सांगितली) आहे (असे समजावे). सताची ईक्षण क्रिया तर सतासंबंधाने 'आत्मा' या शब्दाचा प्रयोग असल्यामुळे गौण नाही असे प्रतिपादन केलेच आहे. ॥ ६ ॥

पूर्वपक्षः—ज्याप्रमाणे राजाचीं सर्व कामे करणारा जो सेवक त्याला उद्देशून 'भद्रसेन हा माझा आत्मा आहे' असा 'आत्मा' या शब्दाचा प्रयोग राजा करितो त्याप्रमाणे प्रधान अचेतन असलें तरी देखील ते आत्माचीं सर्व कामे करीत असल्या मुळे त्याच्या संबंधाने आत्मा या शब्दाचा (गौण रीतीने) प्रयोग करितां येईल. ज्याप्रमाणे तह करणे, लढाई करणे वैरे कामांमध्ये सेवक राजाच्या उपयोगी पडतो त्याप्रमाणेच प्रधान हें आत्मरूप पुरुषाला भोग आणि अपवर्ग साध्य करून देण्यांत उपयोगी पडते. अथवा चेतन आणि अचेतन या दोहोंपैकीं कोणत्याही अर्थी आत्मा या शब्दाचा (मुख्य रीतीनेच) प्रयोग असूं शकेल. कारण 'भूतांचा आत्मा' 'इदियाचा आत्मा' वैरे प्रयोग आपल्याला आढळून येतात. ज्याप्रमाणे एकाच 'ज्योति' शब्दाचा यज्ञ आणि अग्री हा दोन्ही अर्थी (मुख्य) प्रयोग केला जातो (त्याप्रमाणे 'आत्मा' या शब्दाविषयी समजावे). तेव्हां असे असतांना 'आत्मा' या शब्दाच्या प्रयोगावरून ईक्षणक्रिया गौण नाही असे कशावरून म्हणतां ? या पूर्वपक्षावर सूत्रकार उत्तर देतातः—

नाही. वेदान्ताच्या मर्ती आत्मा हाच फक्त सचेतन पदार्थ आहे व तो निरोक्तार च नित्य आहे.

४. जल व तेज हीं जर सचेतन भानिलीं तर त्यांचीं उत्पत्तीं संभवणार नाही. कारण सचेतन वस्तू नित्य असल्यामुळे तिचीं उत्पत्ती कधीं होत नाही. यावरून जल व तेज हीं अचेतन आहेत असे सिद्ध होते.

१. अपवर्ग म्हणजे मोक्ष.

२. 'आत्मा' या शब्दाचे सचेतन व अचेतन वस्तू असे दोन्ही मुख्य अर्थ आहेत असा अभिग्राय आहे.

तनिष्ठस्य मोक्षोपदेशात् ॥७॥

७ त्याचे ठिकार्णी ज्याची निष्ठा आहे त्याला मोक्ष प्राप्त
होतो असें सांगितल्यामुळे ('आत्मा' हा शब्द प्रधानाला
लावितां येत नाहीं.) (५.)

अचेतन अशा प्रधानासंबंधाने 'आत्मा' या शब्दाचा प्रयोग करितां येत नाहीं. कारण 'तोच आत्मा आहे' या वाक्यांत प्रकरणावरून प्राप्त जें सूक्ष्मतत्त्वरूप सत् त्याचेंच ग्रहण करून 'हे शेतकेतू ! तें तुं आहेस' (छां० ६।८।७) या वाक्यांत मोक्ष प्राप्त करून देण्यास योग्य असा जो सचेतन शेतकेतू त्याला त्या सताचें ठिकार्णी निष्ठा (म्हणजे अभेदज्ञान) सांगून पुढे 'ज्याला गुरु प्राप्त ज्ञाला आहे त्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होतें; त्याला (मोक्ष मिळण्याला) देहापासून सुटका होईर्याईतच काय तो विलंब; लागलीच तो सतार्शी एक होतो ' (छां० ६।१४।२) या वाक्यांत त्याला मोक्षाचा उपदेश केला आहे. आतां तुझ्या म्हणण्याप्रमाणे सत् शब्दाने अचेतन प्रधानात्माच निर्देश केला आहे असें मानून 'तें तुं आहेस' या वाक्याने मुमुक्षु मनुष्याला तो सचेतन असून 'तुं अचेतन आहेस' असा शाक्ताने उपदेश केला असें मानिले. तर तें शाक्त भलतीच गोष्ट सांगत आहे म्हणून पुरुषाच्या अनर्थाला कारण होत असल्यामुळे अप्रमाण आहे असें मानावें लागेल; परंतु शाक्त निर्देश असल्यामुळे तें अप्रमाण आहे असें मानावें बरोबर नाहीं. प्रमाणमूल शाक्त जर अज्ञानी मुमुक्षुला अचेतन व अनात्मभत अशी वस्तू आत्मा आहे असा उपदेश करील तर तो त्याजवर श्रद्धा ठेवून अंघगोलांगूल्याच्यायांने तीच वस्तू आत्मा आहे अशी आपली बुद्धी करीहि टाकणार नाहीं, व त्याहून व्यातिरिक्त अशा (ख्या) आत्म्याचें ज्ञान कळून घेणार नाहीं; आणि तसें ज्ञाले म्हणजे तो (मोक्षरूप) पुरुषार्थाला मुकेल व (संसाररूप) अनर्थात पडेल. तेब्हां स्वर्गाची इच्छा करणाऱ्याला ज्याप्रमाणे शाक्त अग्निहोत्रादि ख्याच साधनांचा उपदेश करितें त्याप्रमाणे मोक्षाची इच्छा करणाऱ्यालाही शाक्त 'तो आत्मा आहे; हे शेतकेतू ! तेंच तुं आहेस' (छां० ६।१६।३) असा ख्या आत्म्याचाच उपदेश करीत आहे असें मानावे रास्त आहे; आणि असें मानिले तरच्च

३. " कोणी एक आंघळा मनुष्य रानांत व्याकूळ होऊन पडला असतां त्याला 'आपल्याला शहरांत कोणी तरी पौंचवावें ' अशी इच्छा ज्ञाली. ती जाणून एक लबाड मनुष्य बैलाला बेऊन त्याचे जवळ येऊन त्याला म्हणतो कीं या बैलाचें शेपूट धरून जा म्हणजे हा बैल तुला शहरांत पौंचवील. नंतर त्याच्यावर विश्वास ठेवून त्या आंघळ्यांने बैलाचें शेपूट धरल्यानंतर जसजसा बैल उडवा मारीत चालला तसेसे अनेक प्रकारचे त्या आंघळ्याला आघात होऊं लागले; तरी पण त्यानें विश्वासानें तें शेपूट न सोडतां पुष्कळ यातना सोसल्या; परंतु शेवटी त्याच्या इच्छेप्रमाणे शहरांत जाणे ज्ञाले नाहीं. " याला ' अंघगोलांगूल्याच्याय ' म्हणतात. याप्रमाणे विश्वासाने प्रधानाची उपासना केली असतां संसारांतील अनेक यातना सोसाच्या लागतील व शेवटी मोक्ष मिळणार नाहीं तो नाहीच. (आ०)

‘तापलेली कुळ्हाड (हातांत) घेऊन (चोरीच्या आरोपापासून) मुक्त होतो’^४, या दृष्टांतानें (मी सत्य ब्रह्म आहे अशी) सत्य (ब्रह्मा—) चे ठिकाणी ज्याची बुद्धि आहे त्याला मोक्ष प्राप्त होतो असा श्रुतीचा उपदेश जुळतो असें न मानतां सत् म्हणजे आत्मा हेय या तत्वाचा उपदेश गौण रीतीनेच केला आहे असे मानिले तर ‘मी उंक्य आहे असें जाण’ (ऐ. आ. २।१।२।६) या वाक्यांत सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे हें ज्ञान केवळ भावनारूप होईल व त्यापासून अनित्य असेंच फल प्राप्त होईल. मग या ज्ञानापासून मोक्षरूप नित्य फल प्राप्त होते असा श्रुतीमध्ये केलेला उपदेश जुळणार नाही. तेव्हां सूक्ष्मतत्त्वरूपी सताला जो ‘आत्मा’ शब्द लावलेला आहे तो गौण रीतीनें लावलेला नाही. आतां सेवकासंबंधानें जो ‘भद्रसेन माझा आत्मा आहे’ असा ‘आत्मा’ या शब्दाचा प्रयोग आहे तो मात्र गौण आहे असे म्हणतां येते. कारण स्वामी आणि सेवक यांमधील भेद प्रत्यक्ष दिसत आहे. शिवाय, कांहीं वस्तूसंबंधानें शब्दाचा गौण रीतीनें प्रयोग केलेला आढळून येतो एवढ्यावरूनच जिला फक्त शब्दच प्रमाण अशा वस्तूसंबंधानें देखील शब्दाचा गौण रीतीनें प्रयोग केला आहे अशी कल्पना करणे च्याय्य होणार नाही. तसें केल्यानें सर्वत्र घोटाळा उत्पन्न होईल. आतां जें तूं म्हटले आहेस कीं ज्याप्रमाणे ज्योति हा शब्द यज्ञ आणि अग्नि या दोन्ही अर्थांना साधारण आहे साप्रमाणे ‘आत्मा’ हा शब्दही चेतन आणि अचेतन या दोहोना साधारण आहे तें म्हणणे बरोबर नाही. कारण, एका शब्दाला अनेक अर्थ आहेत असें मानणे अन्याय आहे. तेव्हां चेतनाच्या संबंधानेंच मात्र ‘आत्मा’ या शब्दाचा मुख्य रीतीनें प्रयोग होतो, आणि भूतादिकांचे ठिकाणी चेतनतत्वाचा आरोप केल्यामुळे ‘भूतांचा आत्मा’, ‘इंद्रियांचा

४. एखाद्या मनुष्यावर चोरीचा आरोप आला असतां सो खरा चोर आहे की नाही हे ठरंविष्याकरितां लोक त्याचेकडून दिव्य करितात. ते त्याला म्हणतात की जर तूं खरा चोर असशील तर तापलेली कुळ्हाड हातांत घेतली असतां ती तुला भाजील नाहीतर भाजणार नाही; व त्याप्रमाणे तिनें भाजले नाही म्हणजे तो चोरीच्या आरोपापासून मुक्त होतो. (छां० द० १६।१-२)

५. उक्य शब्द हा स्था या धातुला उत्र उपर्यांग लागून तथार शाला आहे. स्था धातुचा अर्थ ‘उमें करणे’ असा आहे. आणि प्राण हा शरीराला उमें करितो म्हणून प्राणाला उक्य असे नांव आहे.

६. एखाद्या तेजस्वी मुलाला उद्देशून उच्चारलेल्या ‘हा मुलगा अग्नि आहे’ या वाक्यांत अग्नि हा शब्द गौण रीतीनें लाविला अहे एवढ्यानें खरोखरी लेंये. विस्तव आणावयाचा तेंये ‘अग्नि आण’ असा प्रयोग एखाद्यानें केला असतां तेंयेही अग्नि हा शब्द गौण रीतीनें लाविला आहे असे मानले तर विस्तव न आणितां मुलगा आणावा लागेल व त्यासुळे व्यवहारांत फार घोटाळा होईल.

आत्मा' असा 'आत्मा' या शब्दाचा गौण रीतीने प्रयोग केला जातो. वरें, आत्मा हा शब्द चेतन आणि अचेतन ह्या उभयतांना साधारण आहे असें जरी धरून चालले तरी प्रकरणी उपपद किंवा तसेंच दुसर्से कांहीं तरी निश्चायक असल्याखेरीज एखाद्या विशिष्ट स्थळीं तो ला दोहोपैकीं अमुक अर्थीं योजिला आहे असें ठरविणे शक्य नाहीं. 'अचेतन' या अर्थाचे निश्चायक तर येथें कांहीं नाहीं. पण इक्षण 'करणारे' जे सत् त्याचे प्रकरण येथें चालू आहे; व चेतन असा जो श्वेतकेतू तो जवळ आहे. चेतन अशा श्वेतकेतूचा अचेतन वस्तू आत्मा असू शकत नाहीं असें आम्हीं माझे सांगितले आहे. यावरून 'आत्मा' हा शब्द या ठिकाणी चेतनवाचक आहे असें निश्चित होतें. आतां 'ज्योति' शब्दही लौकिक प्रयोगवरून अग्नि या अर्थाचे रूढ आहे. परंतु अर्थवादाने यज्ञ आणि अग्नि यांमध्ये कल्पिलेल्या सादृश्यामुळे तो शब्द यज्ञ या अर्थाचा वाचक होण्यास प्रवृत्त झाला आहे. हास्तव 'ज्योति' शब्दाचा दृष्टांत येथें लागू पडत नाहीं. अथवा मागील सूत्रांतच 'आत्मा' या शब्दाचे व्याख्यान करितेवेळीं ला 'आत्मा' या शब्दाचा गौण रीतीने किंवा साधारण रीतीने प्रयोग केला आहे अशा सर्व शंकांचे निराकरण करून प्रधान जगाचे कारण नाहीं अशाविषयी मागील सूत्रांत दिलेल्या हेतुंहून एक निराळा हेतु या सूत्रांत दिला आहे असें हे सूत्र लावावे. यावरून अचेतन प्रधान सत् शब्दानें सांगितले नाहीं असें सिद्ध झाले. (७)

आणखी कशावरून प्रधान सत् शब्दानें सांगितले नाहीं ?

हेयत्वावचनाच ॥ ८ ॥

८. आणि (ते) हेय आहे असें वचन नसल्यामुळेही
(सत् शब्दानें प्रधान सांगितले नाहीं.) (५)

जर सत् शब्दानें सांगितलेल्या अनात्मभूत अशा प्रधानाचाच 'तो आत्मा आहे, हे श्वेतकेतू ! तेंच तू आहेस' या वाक्यांत उपदेश केला असेल तर त्या

७. ज्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत त्या शब्दाचा प्रयोग केला तर त्या ठिकाणी अमुकच अर्थ घावा असा निश्चय, प्रकरण उपपद वौरे गोष्टीवरून होतो. जसें एखाद्या मनुष्यानें जेवतांना 'सैंधव आण' असें सांगितले तर त्या वाक्यांतील सैंधव या शब्दाचा अर्थ जेवणाचे प्रकरण चालू असल्यामुळे भीठ असाच आहे, घोडा हा अर्थ नाहीं असा निश्चय होतो तसें 'तांबडा सैंधव आण' या वाक्यांत तांबडा हे उपपद (म्ह० जवळ असणारा शब्द) आहे; आणि मिठाला तर तांबडेपणा मुळीच नाहीं म्हणून सैंधव शब्दाचा येथे घोडा असा अर्थ आहे, भीठ हा अर्थ नाहीं असा निश्चय होतो.

८. संयोग, वियोग वौरे. (काव्यप्रकाश उल्लास २ पहा.)

९. अग्नि हा वस्तूचे शान करून देतो तरंच स्तोम (म्ह० स्तावक मंत्र). हे देवता वौरे जे आपले अर्थ त्यांचे शान करून देतात. ह्या सादृश्यामुळे ज्योति हा शब्द स्तोमाला आविला आहे व स्तोम हा यज्ञाचा एक भाग असल्यामुळे त्यालाही ज्योति शब्द लाविला आहे.

दाखल नं _____ क्रमांक _____ दो १०८७
अ. १ पा. १ सू. ८ किंमत ३७५ मराठी अनुवाद ३८१ दिनांक ७५

उपदेशाच्या श्रवणानें अनात्मभूत वस्तूचे ज्ञान ज्ञाल्यामुळे तो शेतकेतू ल्या अनात्मभूत वस्तूवरच निष्ठा ठेवील, ती त्यानें ठेवू नये हणून मुख्य आत्म्याचा उपदेश करू इच्छिणाऱ्या ल्याच्या बापानें ती अनात्मभूत वस्तू हेय (हणजे लाज्य) आहे असें सांगवयाला हवें होतें. जसें अरुंधती नामक तारा दाखवू इच्छिणारा कोणी मनुष्य ल्या तात्याजवळच असणाऱ्या दुसऱ्या एका मोठ्या तात्याकडे बोट करून हाच अरुंधती नामक तारा असें खोटेच सांगतो; व नंतर तो अरुंधती नव्हे, असें हणून मग खरा अरुंधती नामक लहान तारा दाखवितो, लाग्रमाणें हा आत्मा नव्हे असें बापानें पुढे सांगवयाला हवें होतें, पण असें त्यानें पुढे सांगितले नाहीं. केवळ सत् हेच आत्मा आहे असें ज्ञान सांगूनच छांदोग्य उपनिषदांतील सहावा अध्याय समाप्त केला आहे. सूत्रांत 'आणि' हा शब्द 'सत् शब्दानें प्रधान न घेणाला प्रतिज्ञाविरोध-नामक आणखी एक हेतु आहे' असें दाखविण्याकरितां घातला आहे. 'प्रधान हेय आहे अशाबद्द श्रुतीचे वचन आहे' असें जरी गृहीत घरले तरी तुळ्यावर 'प्रतिज्ञाविरोध' नामक एक दोष येणार. तो असाः—'कारण ज्ञात ज्ञाले म्हणजे सर्व ज्ञात होतें' अशी (श्रुतीची) प्रतिज्ञा आहे असें समजतें. कारण, या अध्यायाच्या आरभी असें म्हटले आहे:—'जिज्या योगाने ज्याचे श्रवण ज्ञाले नाहीं त्याचे श्रवण होतें, ज्याचा तर्क ज्ञाला नाहीं लाचा तर्क होतो व ज्याचा निश्चय ज्ञाला नाहीं लाचा निश्चय होतो, अशी विद्या कोणी हें तूं विचारलेस काय' ? (छां० ६।१।२) 'भगवन् ! अशी ती विद्या कोणती ? ' 'हे सोम्य ! एक मृत्तिकेचा पिंड जाणल्यानें सर्व मृत्तिकाभय जाणले जातें; विकार म्हणजे केवळ नाम होय; आणि त्याचा वाणीमध्येच आरंभ आहे; तें सर्व मृत्तिका आहे एवढेच खरें आहे.' (छां० ६।१।४) 'हे सोम्य ! अशी ती विद्या आहे' (छां० ६।१।६) आतां जे सर्व भोग्य वस्तूचे कारण आणि जे तुळ्या मर्ती सत् शब्दानें सांगितले आहे त्या प्रधानाचे तें 'हेय आहे' असें किंवा तें 'अहेय आहे' असें जरी ज्ञान ज्ञाले तरी त्या ज्ञानाने भोक्तृवैर्गाचे ज्ञान होत नाहीं; कारण, भोक्तृवर्ग

१. एखादा सिद्धांत सांगून जर त्याच्या उलट काहीं सांगितलें तर त्या सिद्धांताला बाध येतो. याला प्रतिज्ञाविरोध म्हणतात. उदा०—'कारण ज्ञात ज्ञाले म्हणजे सर्व ज्ञात होतें' हा श्रुतीचा सिद्धांत होय. आतां जर अचेतन प्रधान जगाचे कारण आहे असें मानले तर प्रधानरूप कारणाचे ज्ञान ज्ञाल्यानें सर्व वस्तूचे ज्ञान ब्हावें; परंतु तसें होत नाहीं. कारण प्रधानाचे ज्ञान ज्ञाल्यानें भोक्ता जो जीव त्याचे ज्ञान होत नाहीं. कारण, सचेतन जीव हा अचेतन प्रधानाचे कार्य होऊं शकत नाहीं; आणि कारणाचे ज्ञान ज्ञाले म्हणजे सर्व कार्यरूप वस्तूचे ज्ञान होतें असाच श्रुतीचा अभिग्राय आहे. तेव्हां अचेतन प्रधान जगाचे कारण आहे असें मानल्याने कारण ज्ञात ज्ञाले म्हणजे सर्व ज्ञात होतें वा सिद्धांताला बाध येतो.

२. जीवांच्या समुदायाचे.

हा प्रधानाचा विकार नैव्हे. तेव्हां प्रधान 'सत्' शब्दानें सांगितलें नाहीं असें सिद्ध होतें. (८)

आणखी कशावरूप प्रधान 'सत्' शब्दानें सांगितलें नाहीं ?

स्वाप्ययात् ॥ ९ ॥

९ (जीवात्मा) आपणामध्यें अपीत होत असल्यामुळे—
(ही सत् शब्दानें प्रधान सांगितलें नाहीं). (५)

सत् शब्दानें सांगितलेले जें (जगाचे) कारण त्याव्याच संबंधानें श्रुतीत म्हटलें आहे:— 'जेव्हां हा पुरुष सुम आहे असें म्हणतात तेव्हां हे सोम्य ! तो सतारी एक होतो, तो आपल्यामध्ये लय पावतो; म्हणून तो सुम आहे (स्वपिति) असें म्हणतात; कारण, तो जेव्हां स्वा- (म्हणजे आपणा—) मध्यें अपीत होतो (म्हणजे लय पावतो) ' (छा. ६।८।१) या श्रुतीमध्यें पुरुषासंबंधानें सुम होतो (स्वपिति) असा जो शब्द लोकप्रसिद्ध आहे त्याची व्युत्पत्ति सांगितली आहे. 'आपण' (त्व) या शब्दानें येथे आत्मा हा अर्थ सांगितला आहे. तेव्हां 'सत्' शब्दानें सांगितलेला जो प्रकृत आत्मा त्यामध्ये अपीत होतो म्हणजे लय पावतो असा सूक्ष्मार्थ होतो. 'इ' घातूला अपि हा उपसर्ग लागला असतां त्याचा 'लय पावणे', असा अर्थ होतो हे प्रसिद्ध आहे. कारण प्रभव आणि अप्यय या दोन शब्दांचा उत्पत्ति आणि प्रलय या अर्थीं प्रयोग केलेला आढळून येतो. जेव्हां जीव बुद्धिव्यापाररूप विशिष्ट उपाधीच्या संबंधामुळे (निरनिराळ्या) बाब्य पदार्थांचे ग्रहण करितो व त्यापैकीच (देहरूपी) एका विशिष्ट पदार्थाचा अभिमान बाळगतो तेव्हां तो जागृति—अवस्थेत असतो असें म्हणतात. तसेच, जेव्हां तो (जागृति—अवस्थेतील) वासनांनी युक्त होऊन स्वप्ने पाहतो तेव्हां त्याला मन असें म्हणतात; परंतु जेव्हां सुषुप्तावस्थेत या दोन्ही उपाधीचा उपरम होतो तेव्हां तेथे उपाधीच्या संबंधापासून उत्पन्न झालेला जो देहरूप विशिष्ट पदार्थाचा अभिमान तो नसल्यामुळे तो जणूं काय आपल्या आत्म्यामध्ये लय पावतो म्हणून तो आपल्यामध्ये अपीत होतो (स्वपिति) असें म्हणतात. ज्याप्रमाणे पुढील श्रुतीनें हृदय शब्दाची व्युत्पत्ति सांगितली

३. कारण जीव सचेतन आहे व प्रधान अचेतन आहे व सचेतन पदार्थ अचेतन पदार्थापासून उत्पन्न होत नाही.

४. अप्यय हे नाम इ धातूला अपि हा उपसर्ग लावून व पुढे अ प्रयय करून सिद्ध केले आहे. अपि + इ = अपी म्हणजे लय पावणे. अपी + अ = अप्यय म्हणजे लय.

५. 'बुद्धिव्यापाररूप विशिष्ट उपाधीच्या योगानें घट वर्गेरे स्थूल पदार्थांशी स्वतःचा संबंध कात्यामुळे' असा मूळ संस्कृत विशेषणाचा अर्थ गोविंदानंद आणि आनंदगिरी झानी दिला आहे.

आहे :—‘तो हा आत्मा हृदयांत आहे; हृदयांत हा (हृदि अयम्) हीच त्या (हृदय शब्दा-) ची व्युत्पत्ति; म्हणून (हृदयाला) हृदय असें म्हणतात’ (छां० ८।३।३); किंवा ज्याप्रमाणे पुढील श्रुतीने ‘अशनौया’ आणि ‘उदन्या’ शब्दांची (अनुक्रमे जल आणि तेज या अर्थी) प्रवृत्ति होण्याचे कारण सांगितले आहे :—जलच त्या अशिताला (अलाला) नेते (जिरवते), तेजच त्या पीताला (पाण्याला) नेते (जिरवते), (छां० ६।८।३।५) त्याप्रमाणेच सुप्त होतो (स्वापिति) या शब्दाची व्युत्पत्ति दाखवून वरील श्रुतीने आपण (स्व) ह्याणजे सत् शब्दानें सांगितलेला जो आत्मा त्यामध्ये (जीव) अपीत होतो (ल्य पावतो) असा अर्थ दाखविला आहे. आतां चेतन असा जो आत्मा तो अचेतन प्रधान आपले स्वरूप समजून त्यांत कधीही ल्य पावणार नाही. बरे, ‘आपण ? (स्व) शब्दाचा अर्थ (आत्म्याप्रमाणे) आत्मीय असाही असल्यामुळे ‘आपण ? (स्व) शब्दानें प्रधानच सांगितले आहे असें जरी घेतले तरी देखील चेतन अचेतनांत ल्य पावतो हा विरोध प्राप्त होतोच. ‘चेतन्यरूप आत्म्याने आलिंगिलेला हा (पुरुष) बाहेरचे आणि आंतले कांहीही जाणत नाही’ (बृ. ४।३।२१) या दुसऱ्या श्रुतीतही सुषुप्तावस्थेमध्ये जीवाचा चेतनांतच ल्य होतो असेच दाखविले आहे. याकरून सर्व चेतनांचा ज्यांत ल्य होतो तें सत् शब्दानें सांगितलेले चेतन जगाचे कारण आहे; प्रधान नव्हे. (९)

आणखी कशावरून प्रधान जगाचे कारण नाही १

गतिसामान्यात् ॥ १० ॥

१० सारखाच बोध होत असल्यामुळे (प्रधान जगाचे कारण नव्हे). (५)

‘जगाची निरनिराळी कारणे आहेत :—कोठे चेतन ब्रह्म जगाचे कारण आहे, कोठे अचेतन प्रधान, व कोठे (परमाणू वैरे) दुसरेच काहीं’ असा बोध जसा तर्क-शास्त्रापासून होतो तसा जर वेदान्तशास्त्रापासूनही झाला असता, तर कंदानित प्रधान जगाचे कारण आहे या मताच्या अनुरोधाने ईक्षणक्रिया वैरे विषयाच्या श्रुती लावून घेतां आल्या असल्या. परंतु असा बोध मुळीच होत नाही. सर्व वेदान्तांपासून चेतन (ब्रह्म) जगाचे कारण आहे असा सारखाच बोध होतो. उदाहरणार्थ :—‘ज्याप्रमाणे दीप्त

३. ‘अशनाया’ हा शब्द अश (खाणे) व नी (नेणे) या दोन घातपासून झाला आहे. खालेल्या अलाला जी नेते (जिरवते) ती अशनाया म्हणजे पाणी होय. कारण पाण्याच्या योगाने खालेले अन घेती.

४. ‘उदन्या’ हा शब्द उद (उदक) व नी (नेणे) या दोहोवरून झाला आहे. उदकाला जी नेते (जिरवते) ती उदन्या (तेज) होय. कारण तेजरूपी जठराग्रीच्या योगाने व्यालेले पाणी पचते.

आलेल्या अभीपासून सर्व दिशांकडे त्याच्या ठिणग्या जातात त्याप्रमाणेच हा आत्म्यापासून सर्व प्राण आपआपल्या स्थळीं जातात; (तसेच प्राणांपासून देव व देवांपासून लोक (आपआपल्या स्थळीं जातात)) (कौ. ६।३) ‘ त्या ह्या आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले ’ (तै. २।१) ‘ आत्म्यापासूनच हें सर्व (उत्पन्न झाले आहे) ’ (छां. ७।२३६।१) ‘ आत्म्यापासून ह्या प्राण उत्पन्न होतो ’ (प्र. ३।३). हीं सर्व वेदान्तवाक्ये आत्मा (जगाचे) कारण आहे असें प्रतिपादन करितात. आणि आत्मा ह्या शब्द चेतनवाचक आहे हें तर आम्हीं पूर्वीं सांगितलेंच आहे. ज्याप्रमाणे (सर्व) चक्षु वगैरेपासून रूप वगैरेचा सारखाच बोध होतो त्याप्रमाणे सर्व वेदान्तवाक्यांपासून चेतन (ब्रह्म जगाचे) कारण आहे असा सारखाच बोध होतो. तेव्हां या गोष्टीच्या प्रापाण्यावदल हें एक मोर्टेच कारण आहे असें समजले पाहिजे. यावरून (सर्व वेदान्तवाक्यांपासून) सारखाच बोध होत असल्यामुळे सर्वत्र ब्रह्म जगाचे कारण आहे असें सिद्ध झाले. (१०)

आणखी कशावरून सर्वज्ञ ब्रह्म जगाचे कारण आहे ?

श्रुतत्वाच ॥ ११ ॥

११ आणखी श्रुतीमध्ये सांगितले आहे म्हणून. (५)

‘ सर्वज्ञ ईश्वर जगाचे कारण आहे ’ असें श्रुतीमध्ये साक्षात् शब्दांनी सांगितले आहे. श्वेताश्वतराच्या मंत्रोपनिषदामध्ये सर्वज्ञ जो ईश्वर त्याच्या संबंधाने असें म्हटले आहे :—‘ तो ’ कारण आहे, इंद्रियांचा अधिपति (जो जीव) त्याचा अधिपति आहे आणि ह्याला उत्पन्न करणाऱ्य कोणी नाहीं व ह्याचा अधिपति—(ही) कोणी नाहीं.’ (श्व. ६।९.) यावरून ‘ सर्वज्ञ ब्रह्मच जगाचे कारण आहे, अचेतन प्रधान, किंवा दुसरे कोणी एखादे कारण नाहीं ’ असें सिद्ध झाले. (११)

[श्रुतीमध्ये ब्रह्माचे एक सोपाधिक म्हणजे उपाधीने युक्त व दुसरे निरपाधिक म्हणजे उपाधीने रहित अशीं दोन रूपे सांगितली आहेत. त्यांपैकीं निरपाधिक ब्रह्माच्या ज्ञानानेंच मोक्ष प्राप होतो; परंतु सोपाधिक ब्रह्माची उपासना केल्याशिवाय निरपाधिक ब्रह्माचे ज्ञान होत नाहीं. म्हणून उपासनेकरितां ब्रह्माचे निरनिराळ्या उपाधीनीं युक्त असें रूप वर्णिले आहे. ब्रह्म जरी एक आहे तरी निरनिराळ्या उपाधीनुमुळे ब्रह्माच्या उपासना अनेक प्रकाराच्या आहेत व त्या उपासनांचीं फलेंही निरनिराळ्या तन्हेचीं आहेत. आतां श्रुतीमध्ये ज्या ठिकाणीं सोपाधिक ब्रह्माचे वर्णन केले आहे त्या ठिकाणीं उपाधि विवक्षित आहे किंवा नाहीं असा संशय येतो. तेव्हां उपाधि विवक्षित असल्यास ब्रह्माचे ‘उपास्य’ या रूपानें वर्णन केले आहे व उपाधि विवक्षित नसल्यास ब्रह्माचे ‘शेय’ या रूपानें वर्णन केले आहे असा निश्चय करण्याकरितां येथून सहाच्या अधिकरणाला आरंभ केला आहे.]

१. जगाचे कारण चेतनच आहे या गोष्टीच्या.

२. येथे ‘ तो ’ या सर्वनामाने मांगे सांगितलेल्या सर्वज्ञ ईश्वराचा परामर्श केला आहे.

त्या अधिकरणामध्ये ग्राराव्या सूत्रापासून एकोणीस सूत्रापर्यंत८सूत्रे आहेत. सारांश :—(सू० १२) त्या अधिकरणामध्ये तैत्तिरीयक उपनिषदांतील एक वाक्य घेऊन त्यांतील ‘आनंदमय’ शब्दाच्या अर्थावृद्दल वाद केला आहे. त्यांत पूर्वपश्याचें म्हणणे असें आहे की, आनंदमय म्हणजे जीवात्माच होय; ब्रह्म नव्हे. याची कारणे तीन आहेत. (१) अनमय, प्राणमय, मनोमय, वगैरेच्या वर्णनांतच आनंदमयाचें वर्णन आहे; आणि ज्या अर्थी अनमय वगैरे ब्रह्म नाहीं त्या अर्थी आनंदमयही ब्रह्म नाहीं. (२) आनंदमयाला शिर वगैरे अवयव सांगितले आहेत तेही जीवालाच संभवतात, निरवयव ब्रह्माला संभवत नाहींत. (३) आनंदमयाला शरीर आहे असे सांगितले आहे; पण ब्रह्माला तर शरीर नाहीं. यावर सिद्धांत्याचें उत्तरः— आनंदमय म्हणजे परमात्माच होय, कारण ‘आनंद’ शब्दाचा ब्रह्म या अर्थी येणे पुष्कळ वेळां प्रयोग आला आहे. पूर्वपश्यानें दिलेली तिन्ही कारणे बरोबर नाहींत. (१) समजात्याला कठिण अशी एखादी वस्तु जेव्हां मनुष्याला सांगावयाची असते तेव्हां तो प्रथम त्या वस्तूच्या दुसऱ्या खुणा सांगून नंतर ती वस्तु सांगतो. जसें अरुंधती नांवाची तारका जेव्हां एखाद्याला दाखवावयाची असते तेव्हां तिच्या जवळच्या मोऱ्या तारका दाखवून नंतर अरुंधती दाखवितात. तसेच एकाएकीं परमात्म्याचें शान मनुष्याला होणार नाही म्हणून अगोदर अनमय नंतर त्याच्या आंत प्राणमय इत्यादि प्रकार सांगून शेवटीं सर्वांच्या आंत आनंदमय असे सांगितले आहे. आतां ब्रह्मच सर्वांच्या आंत म्हणजे सर्वांचा आत्मा असल्यामुळे आनंदमय म्हणजे ब्रह्मच होय. (२) ब्रह्माला जरी स्वभावतः अवयव नाहींत तरी उपाधीमुळे त्याजवर अवयवांची कल्पना केली आहे. (३) त्याला शरीर आहे असें जे म्हटले आहे तें अनमय वगैरे शरीरांच्या द्वारानें त्याचें वर्णन केले आहे म्हणून म्हटले आहे. (सू. १३) पूर्वपक्षी म्हणतो की, आनंदमय शब्दांतील ‘मय’ हा जो प्रत्यय आहे त्याचा अर्थ आनंदाचा विकार असा होतो, आणि परमात्मा तर कोणाचाच विकार नाहीं. यावर सिद्धांत्याचें उत्तरः—‘मय’ प्रत्ययाचा अर्थ ‘पुष्कळ’ असाही व्याकरणांत सांगितला आहे व ‘परमात्मा आनंदानें पुष्कळ भरलेला आहे’ असे श्रुतिवृत्त समजतो. (सू. १४) आनंदमय शब्द ज्या वाक्यांत आहे त्या वाक्याच्या पुढे ‘तोच दुसऱ्याला आनंद देतो’ असें सांगितले आहे. यावृत्त ‘आनंदानें भरलेला’ असा परमात्माचा ‘आनंदमय’ शब्दानें घेतला पाहिजे असें सिद्ध होतें. कारण, ज्याच्या जवळ पुष्कळ आनंद आहे तोच दुसऱ्याला आनंद देऊ शकतो. जो स्वतः श्रीमंत असतो तोच दुसऱ्याला द्रव्य देष्याला समर्थ असतो. (सू. १५) या उपनिषदाच्या आरंभी एक मंत्र आहे, त्यांत परमात्म्याचें वर्णन केले आहे. तेव्हां त्याच्या पुढे दिलेल्या ब्राह्मणांतही ‘परमात्म्याचें वर्णन केले आहे’ असें मानले पाहिजे. कारण मंत्र आणि ब्राह्मण यांमध्ये विरोध येतां कामां नये. (सू. १६) आनंदमय शब्दानें जीवात्मा घेतां येत नाहीं. कारण त्याचे पुढील वाक्य असें आहे:—‘त्यानें इच्छा केली:—मीच पुष्कळ व्हावें व प्रजा उत्पन्न करावी; नंतर त्यानें तप करून हें सर्व जग उत्पन्न केले.’ आतां हें वाक्य जीवात्म्याच्या संवंधानें लावितां येत नाहीं. कारण शरीर वगैरे सर्व उत्पन्न होण्यापूर्वी ‘इच्छा करणे’, ‘आपणच सर्व जग होणे’ आणि ‘सर्व उत्पन्न करणे’ या वरील वाक्यांत सांगितलेल्या तीन गोष्ठी जीवाला संभवत नाहींत. (सू. १७) शिवाय ‘आनंदमयाचा लाभ ज्ञाला म्हणजे जीव आनंदित होतो’ असें पुढे स्पष्ट सांगितले आहे. यावृत्त आनंदमय शब्दानें जीवात्मा घेतां येत नाहीं. कारण, ‘जीवात्म्याला जीवात्म्याचा लाभ होतो’ हें म्हणणे संभवत नाहीं. आतां जीवात्मा आणि परमात्मा हे जरी वास्तविक एकच आहेत तरी अज्ञानामुळे ते मिन आहेत असा समज ज्ञाला असल्यामुळे जीवात्म्याचा परमात्म्याचा लाभ

होतो अर्ते म्हणें जुळतें. (स० १८) ' त्यानें (जगाच्या कारणानें) इच्छा केली मी पुष्कळ व्याख्यें ' हत्यादि वर दिलेल्या वाक्यांवरून जगाचें कारण प्रधान नव्हे हेंही सिद्ध होतें. मागील अधिकरणात जरी ही गोष्ट सिद्ध केली आहे तरी तीच गोष्ट वरील वाक्याचा साहजिक प्रसंग आल्यामुळे पुऱ्हां येथे सांगितली आहे. (स० १९) ह्या आनंदमयाचें ज्ञान ज्ञाले असतां मनुष्य मुक्त होतो अर्ते सांगितले आहे. आतां जीवात्म्याच्या ज्ञानानें मनुष्य मुक्त होण्याचा संभव नाही. तेव्हां आनंदमय म्हणजे परमात्माच घेतला पाहिजे अर्ते सिद्ध ज्ञाले. येथपर्यंत या आठ सूत्रांचे वृत्तिकाराच्या मताप्रमाणे व्याख्यान ज्ञाले. आतां आचार्याच्या मर्ती हें व्याख्यान वरोवर नाही. त्यांच्या मर्ती या औधिकरणामध्ये सूत्रकारांनी आनंदमय शब्दाचा ब्रह्म हा अर्थ आहे असे ठरविले नाही. तर या वाक्याच्या पुढे ' ब्रह्म हें त्याचें पुच्छ व आश्रय होय ' असे जे वाक्य आहे त्यात ब्रह्माचें मुख्यत्वानेंच वर्णन केले आहे; ' आनंदमयाचा अवयव ' अशा रूपाने केले नाही असा सिद्धांत केला आहे. आचार्यांचे म्हणें असें:—मागील वाक्यांत अनंदमय, प्राणमय, मनोमय वर्गेरे ठिकाणी ' मय ' प्रत्ययाचा विकार असा अर्थ घेतला आहे. तेव्हां या वाक्यांत आनंदमय या ठिकाणीच फक्त मय प्रत्ययाचा अर्थ बदलून आनंदमय शब्द ब्रह्माला लावणे वरोवर नाही. आतां ब्रह्माचे प्रकरण मांगून चालू आहे म्हणून आनंदमय शब्दानें ब्रह्म घेतले पाहिजे असे म्हणाल तर अनंदमय, प्राणमय वर्गेरे शब्दांनीही ब्रह्माच व्याख्यावें लागेल. पण तरें तर तुम्ही घेत नाही. शिवाय, पुढे जर ब्रह्माचे वर्णन विलकूल नसरें तर मात्र तुमचें म्हणें वरोवर होतें; परंतु येथे पुढे पुच्छ—वाक्यांत स्पष्ट 'ब्रह्म' या शब्दानेंच ब्रह्माचे वर्णन केले आहे. तेव्हां ब्रह्माचे प्रकरण सुटले असे होत नाही. आतां असे म्हणाल की पुच्छ—वाक्यांत ' आनंद-मयाचा अवयव ' अशा रूपाने ब्रह्माचे वर्णन केले आहे, मुख्यत्वामें केले नाही; तर तें वरोवर नाही. कारण ब्रह्माचे प्रकरण चालू असल्यामुळे ब्रह्माचे मुख्यत्वाने वर्णन केले आहे असे म्हटले पाहिजे. आतां असे म्हणाल की, ' आनंदमयाचा अवयव ' अशा रूपाने ब्रह्माचे ज्ञान ज्ञाले तरी ब्रह्माचे प्रकरण सोडले असे होत नाही. तर त्यावर आमचें उत्तर:—ब्रह्माचे प्रकरण सोडले असे होत नाही खरे; परंतु मग एकत्र ब्रह्म आनंदमयाच्या वाक्यांत ' अवयवी ' व पुच्छ—वाक्यांत ' अवयव ' अशा दोन विरुद्ध रीतीनी वर्णिले असे होईल. शिवाय, 'याचे (ब्रह्माचे) ज्याला ज्ञान ज्ञाले आहे तो खरा अस्तित्वांत आहे आणि ज्याला ज्ञान नाही तो असून नसल्या-सारखाच होय ' हें पुढील वाक्य मुख्य ब्रह्माच्या संबंधानेंच चांगले जुळते. कारण ब्रह्माचे ज्ञान सर्वोना होत नाही. पण आनंदमय हा सर्वोनाच (जीव या रूपाने) प्रसिद्ध असल्यामुळे त्याचें ज्ञान कोणाला नाही असे म्हणतां येत नाही. आतां ब्रह्माचे जर मुख्यत्वाने वर्णन केले आहे तर तें कोणाचाही अवयव नसल्यामुळे त्याला ' आनंदमयाचे पुच्छ ' कसे हाठले अशी शंका घेऊ नये. कारण या ठिकाणी पुच्छ शब्दाचा ' आधार ' असा लाक्षणिक अर्थ निवाक्षित आहे. आतां आनंदमय शब्दानें ब्रह्म सांगितले आहे असे घेतले तर आनंदमयाला अवयव सांगितले असल्यामुळे ला वाक्यांत सगुण ब्रह्म सांगितले आहे असे होईल; परंतु पुढील वाक्यांत निर्गुण ब्रह्माचे वर्णन स्पष्ट आहे. शिवाय आनंदमय शब्दांतील मय प्रत्ययाचा ' पुच्छल ' असा अर्थ घेऊन तो शब्द ब्रह्माला लावला तर ' ब्रह्मामध्ये पुच्छल ' आनंद आहे पण येडे तरी दुःख आहे^३ ' असा त्याचा अर्थ होईल. पण ब्रह्म तर केवळ आनंदरूपीच आहे. त्यामध्ये दुःखाचा लेवाही नाही. शिवाय आनंदमय शब्दांतील मय प्रत्यय शरीराला आनंदमय भिन्न आहे पण ब्रह्म तर एकत्र आहे; ज्ञानही आनंदमय त्वंजे ब्रह्म नव्हे. आतां आनंद शब्द पुढे पुच्छल घेऊन आला आहे ज्ञानून आनंदमय झाणजे-परमात्माच होय असे जे तुम्ही ज्ञाटले आहे तें

बरोबर नाही कारण आनंदमय हा शब्द पुढे पुक्कळ वेळां आलेला नाही, तर आनंद शब्द शब्द पुक्कळ वेळां आलेला आहे. आतां आनंद शब्द लक्षणे आनंदमय याच अर्थी घातला आहे असे म्हणाल तर तेही बरोबर नाही. कारण आनंदमयाच्या वाक्यांत आनंदमय शब्दाचा ग्रह हा अर्थ आहे असे स्वतंत्रपणाऱ्ये निश्चित शाळे असें तर पुढे लक्षणे आनंद शब्द आनंदमय या अर्थी घेतला असता. पण तर्च निश्चित शाळे नाही दृश्यून लक्षण घेण्याचे प्रयोजन नाही. आतां आनंदमय हा प्राप्त करून घेतला पाहिजे असे पुढे सांगितले आहे; पण आनंदमय शब्दानें प्रश्न घेतले नाही तर आनी मनुष्याला ब्रह्मग्रामिरूप फल सांगितले नाही असे म्हणाल तर तेही बरोबर नाही. कारण आनंदमय प्राप्त शाळा म्हणजे आनंदमयाचे पुच्छ जे ब्रह्म तेही प्रोत्साहने असे म्हणण्याला कांही हरकत नाही. आतां 'त्याने इच्छा केली भी पुक्कळ व्हावै' हे वाक्य ब्रह्माविषयी आहे, व हे वाक्य आनंदमयाच्या वाक्यावधार आहे; दृश्यून आनंदमय म्हणजे ब्रह्मच होय असे जे तुम्ही म्हटले आहे तेही बरोबर नाही. कारण हे वाक्य आनंदमयाच्या वाक्यापैकीं पुच्छवाक्याच्याच अधिक ज्वल आहे. आतां तुम्ही असे म्हणाल की, 'तो इच्छा करता शाळा' या वाक्यांत 'तो' हे पुलिंगी सर्वनाम असल्यासुकूळ हे वाक्य ब्रह्माविषयक आहे असे म्हणतां येत नाही; कारण ब्रह्म शब्द नपुंसकलिंगी असल्यासुकूळ त्यावधार 'तो' हे सर्वनाम येणार नाही; तर तेही बरोबर नाही. कारण 'त्या क्षा आत्मापासून आकाश उत्पन्न शाळे' या वाक्यांत पुलिंगी आल्या हा शब्द घातला आहे व या आत्मशब्दान्देलच 'तो' हे सर्वनाम आले आहे; म्हणून त्यावून ब्रह्माचे प्रकरण चालू आहे असे समजण्याला दूरकर्ता नाही. शिवाय तुम्ही जे म्हटले आहे की बृगुवर्णीत पांच वेळां ब्रह्म सांगितले असल्यासुकूळ ब्रह्मवर्णीतही पांचव्या घेळी सांगितलेला आनंदमय हा ब्रह्मच होय, तर तेही तुमचे म्हणें बरोबर नाही. कारण आनंदवर्णीत (त्याने आनंद ब्रह्म आहे असे ज्ञाणले या वाक्यांत) आनंद शब्दाला मय प्रत्यय मुळीच लावलेला नाही. शिवाय या वाक्यांत ब्रह्माला प्रिय वैरो अवयव आहेत असे मुळीच सांगितलेले नाही. यावून आनंद शब्दाचाचे अर्थ ब्रह्म होय, आनंदमयाचा नव्हे असे सिद्ध होते.]

[वर दिलेल्या प्रमाणावून आनंदमयाच्या वाक्यावधार येण्ये वाद नाही, तर पुच्छवाक्यावधार वाद आहे असे आचार्यांनी सिद्ध केले. यानंतर त्यांनी या अधिकरणातील सर्व सूत्रांचे निराळे व्याख्यान केले आहे.]

६ आनंदमयाधिकरणम् (सू. १२-१९)

शंका:— 'क्षा (जगा-) ची उत्पत्ति वैरो ज्यापासून होतात (ते ब्रह्म होय)' (१११२) क्षाला आरंभ करून 'श्रुतीमध्ये सांगितले आहे म्हणून' (१११११) क्षा पर्यतव्या सूत्राखाली जी जी वेदान्तवाक्ये दाखल केली आहेत ती 'सर्वज्ञ आपि सर्वशक्तिमान् असा ईश्वर जगाच्या उत्पत्तिस्थितिल्यांचे कारण आहे' असा अर्थ प्रतिपादन करितात हे युक्तिपूर्वक सिद्ध करून दाखविले. आणि (सर्व वेदान्तवाक्यांपासून) 'सारखाच बोध होतो' असें कारण सांगून त्यावून सर्व वेदान्तवाक्ये 'जगाचे कारण चेतन आहे' याच गोष्टीचे प्रतिपादन करणारी आहेत असे स्पष्ट केले. तेहा आता

पुढील ग्रंथ कशाकरितां ? उत्तरः—(श्रुतीवरून) ब्रह्म दोन प्रकारचे आहे असें समजतें: नाम आणि रूप हा विकारांचे जे भेद तदूय उपाधीनीं युक्त असें एक, आणि दुसरें याउलट म्हणजे सर्व उपाधीनीं रहित. ‘जेथे’ द्वैत असल्यासारखें वाटते तेथें एक दुसर्याला पाहतो; परंतु जेव्हां हा सर्व आपणच होतो तेव्हां हा कशानें कोणाला पाहील ? (बृ० ४।५।१५) ‘जेथे हा दुसरे कांहीं पाहत नाहीं, दुसरे कांहीं ऐकत नाहीं, दुसरे कांहीं जाणीत नाहीं तें मोठे^३ होय. आणे जेथे हा दुसरे कांहीं पाहतो दुसरे कांहीं ऐकतो, दुसरे कांहीं जाणतो तें अल्प होय. जें मोठें तें अमृत आणि जें अल्प तें मर्त्य होय’ (छा० ७।२।४।१) ‘ज्ञानी (परमात्मा—) च सर्व रूपें उत्पन्न करून त्या रूपांना नांवे देऊन (त्या रूपांना त्या नांवांनी) हाक मारीत बसतो’ (तै० आ० ३।१२।७) अवयवरहित, क्रियारहित शार्ते, दोर्षरहित, निळेंप॒, अमृतत्वाप्रत (पौच्छविष्ण्याला) उत्तम सेतु आणि ज्यानें लांकडे जाळली आहेत अशा अग्नीर्सारखा (असा जो आत्मा त्याला जाणावे)’ (श्रै० ६।१९). ‘हें नव्हे, हें नव्हे’ (बृ० २।३।६) ‘(जें) मोठें नाहीं, ल्हान नाहीं’ (बृ० ३।८।८) ‘अपूर्ण स्थान निराळे आणि पूर्ण स्थान निराळे’ अशी हजारों वाक्ये एक (ब्रह्म) ज्ञानाचे विषय आहे, आणि दुसरे (ब्रह्म) अज्ञानाचे विषय आहे अशा रीतीने ब्रह्म दोन प्रकारचे आहे असें दाखीवितात. त्यांपैकीं अज्ञानावस्थेमध्ये

१. अज्ञानावस्थेमध्ये.

२. परब्रह्म.

३. वस्तु.

४. परिणामरहित.

५. काम, क्रोध वैगैरे दोषांनीं रहित.

६. अविद्यासंबंधरहित, किंवा धर्माधर्मसंबंधरहित.

७. मोक्षाप्रत.

८. जसा अग्नि आपलीं लांकडे जाळून शांत झालेला असतो त्याप्रमाणे अविद्येचा नाश करून निर्गुणरूपाने राहिलेला (र० आ०), किंवा दैदीप्यमान (श्वेता० भाष्य०).

९. सगुणब्रह्मरूप.

१०. निर्गुणब्रह्मरूप.

११. ‘जेथे द्वैत असल्यासारखें वाटते’ इत्यादि बृहदारण्यक श्रुतीवरून उपाधीनीं युक्त व उपाधीनीं रहित असें दोन प्रकारचे ब्रह्म आहे असें सिद्ध होते. तसेच छांदोग्य श्रुतीवरून आणि शेवटच्या श्रुतीवरून दोन्ही प्रकारचे ब्रह्म सिद्ध होते. तैत्तिरीयारण्यक श्रुतीवरून उपाधीनीं युक्त ब्रह्म सिद्ध होते. श्वेताश्वतरोपनिषदावरून व त्याचे पुढे दाखविलेल्या बृहदारण्यकांतील दोन्ही श्रुतिवाक्यांवरून उपाधीनीं रहित ब्रह्म सिद्ध होते. ज्ञानी मनुष्याच्या संबंधानें निश्चाधिक (निर्गुण) ब्रह्माचा उपदेश केला आहे; व अज्ञानी मनुष्याला सगुण ब्रह्माची उपासना केल्यावांच्यून निर्गुण ब्रह्म प्राप्त होणार नाही म्हणून त्याचे संबंधानें सोपाधिक (सगुण) ब्रह्माचा उपदेश केला आहे.

ब्रह्मासंबंधी उपास्य, उपासक इत्यादि प्रकारचा सर्व व्यवहारे संभवतो, लांतही ब्रह्माच्या कांहीं उपासना उत्कैर्ष व्हावा याकरितां आहेत, कांहीं क्रमाक्रमाने मुक्ति मिळावी याकरितां आहेत आणि कांहीं कर्माची संयुद्धि व्हावी याकरितां आहेत. (ब्रह्म जरी एक आहे तरी त्याच्या) उपासना ह्या विशेष प्रकारचे गुण आणि उर्पाधी यांच्या भेदामुळे भिन्न भिन्न होतात. तेव्हां जरी त्या त्या विशेष गुणांनी युक्त असा एकच परमात्मा उपास्य आहे तरी ज्या ज्या गुणाला अनुलक्ष्ण उपासना केलेली असते (त्या त्या गुणाप्रमाणे त्या त्या उपासनेची) फले हीं निरनिराळीं प्राप्त होतात असें पुढील श्रुतीवरून सिद्ध होतें:—‘(मनुष्य) त्याची जशी जशी उपासना करितो तसा तसाच तो होतो ’ (छां० ३।१४।१) ‘ह्या लोकामध्ये पुरुष जसा जसा संकल्प करितो तसा तसाच तो ह्या लोकांतून गेल्यानंतर होतो ’ (छां० ३।१४।१). सृष्टीमध्येही असेंच सांगितले आहे:—‘हे अर्जुना ! मनुष्य अंतकाळीं ज्या ज्या वस्तूचे स्मरण करीत आपला देह सोडितो, त्या त्या वस्तूच्या वासनेने युक्त होतसाता तो मनुष्य त्या त्या वस्तूप्रतच जातो ’ (भ०गी० ८।६). जरी एकच आत्मा स्थावरजंगम सर्व भूतांमध्ये गुप्त रीतीने राहत आहे तरी बुद्धिरूप उपाधीच्या कमीज्यास्त उत्कर्षामुळे (मनुष्यापासून) वरच्या वरच्या प्रतीच्या प्राण्यांमध्ये तो आत्मा कूटस्थनित्य आणि एकरूप असूनही ऐश्वर्य आणि शक्ति यांच्या कमीज्यास्त उत्कर्षाने युक्त असा आविभूत होतो असें ‘ जो त्याचें अधिक प्रकट स्वरूप जाणतो ’ (ऐ० आ० २।३।२।१) या श्रुतीवरून समजते. तसेंच ‘ जी जी वस्तू विभूतिमान् श्रीमान् व बल्वान् आहे ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असें समज ’ (भ० गी० १०।४।१) या सृष्टीमध्येही ‘ ज्या ज्या ठिकाणी विभूति वगैरेचे आधिक्य असें तो तो ईश्वर आहे असें समजून त्याची उपासना करावी ’ असें सांगितले आहे. त्याप्रमाणेच येथेही पुढे (१।१।२०) सूत्रकारांनी ‘ सूर्यमंडलामध्ये जो सुवर्णमय पुरुष आहे त्याला पातकांचा संबंध नाहीं या चिन्हांवरून तो परमात्माच आहे ’ असें सांगितले आहे. त्याप्रमाणेच ‘ आकाश म्हणजे परमात्मा होय; कारण त्याचें चिन्ह सांगितले आहे म्हणून ’ (१।१।२२) इत्यादि सूत्रांमध्येही असेंच सांगितले आहे असें समजावें. त्याप्रमाणेच आत्मज्ञान हें जरी तत्काळ मोक्ष मिळण्याचे साधन आहे तरी त्याचा विशेष उपाधीच्या द्वाराने उपदेश केला असल्यामुळे तें ज्ञान अपरब्रह्माविषयी^{१२} आहे किंवा उपाधीच्या द्वाराने उपदेश केला

१२. ब्रह्मरूपाने उपास्य व जीवरूपाने उपासक असा व्यवहार.

१३. स्वेच्छेने हवें तें करितां यावें इत्यादि प्रकारची उत्कर्षस्थिति प्राप्त व्हावी.

१४. यशयागादि कर्मे उत्तम तळेने सफल व्हावी.

१५. ‘ सत्यकाम, सत्यसंकल्प वगैरे ज्या ज्या भिन्न गुणांनी आत्मा विशिष्ट आहे व दृदय वगैरे ज्या ज्या भिन्न स्थानांमध्ये आत्मा आहे’ अशी कल्पना करून आत्म्याची उपासना केली असते, ते ते गुण व त्या त्या उपाधी.

१६. सगुण ब्रह्माविषयी.

असला तरी उपाधीच्या संबंधाची विवक्षा नसल्यामुळे परब्रह्माविषयी आहे अशी शंका आहेई असता तात्पर्याचा विचार करून ल्याचा निश्चय कर्तव्य आहे. उदाहरणार्थः— ‘आनंदमय म्हणजे परमात्माच होय. कारण त्या अर्थी आनंद शब्दाचा अनेक वेळां प्रयोग केला आहे’ हे पुढलेच सूत्र द्येय. अशा रीतीने ब्रह्म जरी एकच आहे तरी तें ज्ञान जेण्ये उपाधीच्या संबंधाची विवक्षा आहे तेणे उपास्य या रूपानें व जेणे नाहीच्या संबंधाशा निशेष केला आहे तेणे द्येय या रूपानें अशा दोन रूपांनी सर्व वेदान्तवाक्यामध्ये सांगितले आहे. हे दाखविष्याकारितां (सूत्रकारांनी) पुढील ग्रंथाचा आरंभ केला आहे. शिवाय, सर्व वेदान्तवाक्यांपासून सारखाच बोध होत असल्यामुळे अचेतन (प्रपात वीरे) जगाचे कारण नव्हे असें जे पूर्वी (११११०) सांगितले आहे ल्याचाही विकार सूत्रकारांनी पुढे इतर वेदान्तवाक्ये घेऊन ल्यांचा ‘ब्रह्म जगाचे कारण आणि ल्याहून निराळे जगाचे कारण नाही’ असेच प्रतिपादन करण्याचा उद्देश आहे असे सांप्रदय केला आहे.

आनन्दमयोऽस्यासात् ॥ १२ ॥

१२ आनंदमय म्हणजे परमात्माच होय. कारण (त्या अर्थी आनंद शब्दाचा) अनेक वेळा प्रयोग केला आहे. (६)

तैचिरीय उपनिषदामध्ये ‘आत्मा हा अन्नमय आहे, प्राणमय आहे, मनोमय आहे आणि विज्ञानमय आहे’ असा उपकम करून पुढे ‘त्या हा विज्ञानमयाहून निराळा आंत आनंदमय आत्मा आहे’ (तै. २।१।५) असें सांगितले आहे. आतां येथे संदर्भ उत्पन्न होतोः—‘सत्य, ज्ञान आणि अनंत ब्रह्म आहे’ (तै. २।१) या वाक्यात प्रकृत जे परमात्मांनी महाहून निराळाच एक पदार्थ सांगितला आहे? तर मग तुझे काय म्हणाणे आहे? (पूर्वपक्षी म्हणतोः—) माझे म्हणणे असें की, ब्रह्माहून निराळाच एक पदार्थ गौण आत्मा ‘आनंदमय’ शब्दानें सांगितला आहे. कशावरून? अन्नमय वीरे गौण आत्म्यांची जी सांख्यी दिलेली आहे त्यांतच हा गौविला आहे म्हणून. आतां तुम्ही म्हणाल की, ‘आनंदमय हा सर्वच्या आंत आहे’ असें सांगितले असल्यामुळे ‘आनंदमय’ म्हणजे मुख्यच आत्मा होय, तर हे तुमचे म्हणणे बरोबर नाही. कारण ल्याचा प्रियोदि अवयवांशी संबंध आहे, व ‘तो शारीर’ आहे असे श्रुतीत सांगितले आहे. जर ‘आनंदमय हा मुख्यच आत्मा असता तर ल्याचा

१७. निर्णय ब्रह्माविषयी.

१८. या सूत्रांत उपाधीच्या संबंधाची विवक्षा नसल्यामुळे परब्रह्माचेच ज्ञान सांगितले आहे असें शिखित करणी आहे.

१९. सुल, योद, प्रमोद वीरे.

२०. शारीरिक.

प्रियादिकांशी संबंध नसता; पण येये तर ' त्वाचें प्रिय हेच शिर आहे ' (तै. २।५) असे श्रुतीत सांगितले आहे. तसेच ' आनंदमय हा शारीर आहे ' असे पुढील श्रुतीत सांगितले आहे:- ' जो (हा आत्मा) तोच पूर्वीच्या आत्म्याचा शारीर आत्मा आहे ' (तै. २।६) ' जो हा आनंदमय (आत्मा) आहे, हाच त्वा पूर्वीच्या विज्ञानमय आत्म्याचा शारीर आत्मा होय ' असा हा श्रुतीचा अर्थ आहे. आता ' शरीरयुक्त आत्मा असून त्वाचा प्रिय आणि अप्रिय यांत्याशी संबंध नाही ' असे कदापि शक्य नाही. यावरून ' आनंदमय ' म्हणजे संसारीच आत्मा होय, या पूर्वपक्षाकर उत्तर- ' आनंदमय म्हणजे परमात्माच होय. कारण (त्वा अर्थी आनंद शब्दाचा) अनेक वेळां प्रयोग केला आहे.' (या सूत्राचा अर्थः—) ' आनंदमय ' शब्दाने परमात्माच घेणे बरोबर आहे. कश्चावरून ? अनेक वेळां प्रयोग केला आहे म्हणून. (हा प्रकरणात) ' आनंद ' शब्द ' परमात्मा ' या अर्थीच अनेक वेळां योजिला आहे. आनंदमयाचा उपक्रम करून ' तो रस आहे ' (तै. २।७) या वाक्यात ' आनंदमयाला रसम आहे ' असे सांगून पुढे म्हटले आहे:- रसाचा लाभ जाळा म्हणजेच हा आनंदित होतो ' जर हे आकांशी आनंदै नसते, तर कोण शासेच्छवास करील व कोण जगेल ? ' हाच आनंदित करितो ' (तै. २।७). ' ती ही आनंदाची भीमांसां होय ' (तै. २।८). ' ज्ञानी मनुष्य हा आनंदमय आत्म्याप्रत जातो ' (तै. २।८). ' ब्रह्माच्या आनंदाला जाणणारा कोणापासूनही भीत नाही ' (तै. २।९). ' आनंद ब्रह्म आहे असे त्याने जाणले ' (तै. ३।६). इतर श्रुतीमध्येही ' ब्रह्म हे विज्ञान आणि आनंद आहे ' (बृ. ३।९।२८) असा आनंद शब्द ब्रह्माचे ठिकाणीच लक्षलेला आढळतो. खाप्रमाणे ' आनंद शब्दाचा ब्रह्म या अर्थी अनेक वेळां प्रयोग केला असत्यामुळे ' आनंदमय आत्मा ब्रह्मच होय ' असे सिद्ध होते. आतां जे तं म्हटले आहेस की, आनंदमय वैगेरे गोण आत्म्याची जी सांखली दिलेली आहे त्यातच हा गोविला आहे म्हणून आनंदमय हा देखील गौणच आत्मा होय, तर त्वा तुझ्या म्हणप्याने आमचेवर दोष येत नाही. कारण ' आनंदमय हा सर्वाच्या आंत आहे ' असे श्रुतीमध्ये सांगितले आहे. मुख्य आत्म्याचाच उपदेश करावा अशा इच्छेने शास्त्राने लोकांच्या बुद्धीला अनुसरून (त्यांना) सुलभ रीतीने ज्ञान व्हावें म्हणून आरंभी वास्तविक आत्मा नसूनही अलंत भूढ लोकांमध्ये आत्मा अशा स्पष्टाने प्रसिद्ध जे अनुमय शरीर ते (आत्मा आहे असे) सांगून पुढे त्वा (बजसय शरीरा—) चे आंत (प्राणमय शरीर), त्वा प्राणमय शरीराचे आंत (म्रोमय शरीर), अशा रीतीने साच्यामध्यून

२१. इदयरूप आकाशामध्ये असणारा आत्मा.

२२. आनंदरूप.

२३. आनंदाबद्धत्वा विचार.

ओतून काढलेल्या तांबे वगैरे धातूच्या ग्रतिमे प्रमाणे पूर्व पूर्व शरीरासारखे जें पुढले पुढले शरीर तें आत्मा नसूनही आत्मा आहे असे सांगत सांगत शेवटीं सर्वांच्या आंत मुख्य आनंदमय आत्मा आहे असा उपदेश केला आहे असे मानणे अधिक सयुक्तिक आहे. ज्याप्रमाणे अरुंधतीचा तारा दाखवावयाचा असला म्हणजे आरंभी पुष्कळ निराळे तारे अरुंधती म्हणून खोटेच दाखवून शेवटीं जो तारा दाखविला जातो तोच मुख्य अरुंधतीचा तारा असतो त्याप्रमाणे येथेही (आहे असे शेवटीं सांगितले) असल्यामुळे आनंदमय हा सर्वांच्या आंत असल्यामुळे तोच मुख्य आत्मा होय. आतां ‘मुख्य आत्म्याला ल्याचे प्रिय हेंच शिर आहे अशी अवयवांची कल्पना करणे बरोबर नाही ’ असा जो दोष तूं दिलास तोहीं दोष आमचेवर येत नाही. कारण मागें नुकताच सांगितलेला जो (विज्ञानमय कोशरूप) उपाधि ल्यामुळेच मुख्य आत्म्याला अवयवांची कल्पना केलेली आहे, परंतु ते अवयव ल्याला स्वाभाविक नाहीत. ‘आनंदमय शारीर आहे ’ अशी कल्पनादेखील अन्नमय वगैरे शरीरांच्या परंपरेच्या द्वारानें आनंदमयाचें स्वरूप दाखविलें असल्यामुळे गौणच होय. खरोखर रीतीनें संसारी आत्म्याला जसे शरीर आहे तसें ल्याला नाही. तेव्हां आनंदमय म्हणजे परमात्माच होय. (१२)

विकारशब्दान्तेति चेन्न प्राचुर्यत् ॥ १३ ॥

१३ विकारवाचक शब्द आहे म्हणून (आनंदमय म्हणजे परमात्मा) नाहीं असे म्हणशील तर तसें नाहीं. कारण (येथे त्या ‘मय’ प्रत्ययाचा अर्थ) प्राचुर्य असा आहे. (६)

येथे पूर्वपक्ष्याचे म्हणणे असे आहे:—‘आनंदमय’ शब्दाचा ‘परमात्मा’ असा अर्थ होऊं शकत नाही. कशावरून ? विकारवाचक शब्द आहे म्हणून. प्रैकृतिवाचक (‘आनंद’ या) शब्दाहून निराळा हा विकारवाचक ‘आनंदमय’ शब्द आहे असे दिसून येते. कारण (आनंदमय शब्दांतील) ‘मय’ या प्रत्ययाचा अर्थ विकार असा आहे. तेव्हां अन्नमय वगैरे शब्दांप्रमाणे ‘आनंदमय’ हा शब्द देखील विकारार्थकच आहे. (या पूर्वपक्षावर उत्तर:-) हें म्हणणे बरोबर नाहीं. कारण ‘प्राचुर्य’ या अर्थीं देखील ‘मय’ हा प्रत्यय आहे. “‘त्याचे प्राचुर्य’ ह्या अर्थीं ‘मय’ प्रत्यय होतो” (पा. सू. ५-४-२१) ह्या सूत्रानें ‘प्राचुर्य’ ह्या अर्थीं देखील

२४. ज्याप्रमाणे भातीच्या सांच्यामधून ओतून काढलेल्या प्रतिमा एकासारख्या एक असतात त्याप्रमाणे अन्नमय, मनोमय वगैरे शरीरीं हीं एकासारखीं एक आहेत म्हणजे ती सर्व अनात्मे आहेत.

१. कारणवाचक.

२. परमात्मा हा नित्यसिद्ध असल्यामुळे तो कोणत्याचे वस्तूचा विकार होत नाही; तेव्हां विकारार्थक आनंदमय शब्दाचा परमात्मा हा अर्थ होत नाही असा पूर्वपक्ष्याचा अभिग्राय आहे.

मय हा प्रत्यय पाणिनीने सांगितला आहे. उदाहरणार्थः—‘यज्ञ अन्नमय आहे’ (तै. २।८) येथे अन्नप्रैचुर यज्ञाला ‘अन्नमय’ असें म्हटले आहे. त्याप्रमाणे ‘आनंदप्रचुर ब्रह्माला ‘आनंदमय’, असें म्हटले आहे. आतां ब्रह्म हें ‘आनंदप्रचुर’, आहे असें मानव्याचें कारण हें की मनुष्य- (लोका-)ला आरंभ करून पुढच्या प्रत्येक लोकामध्ये शंभरपट आनंद (अधिक) आहे असें सांगून शेवटी ब्रह्मानंदापेक्षां अधिक आनंद नाही असें (श्रुतीने) ठरविले आहे. तेव्हां (आनंदमय शब्दांतील) ‘मय’ हा प्रत्यय ‘प्राचुर्य’ ह्या अर्थी आहे असें सिद्ध झाले. (१३)

तद्देतुव्यपदेशाच्च ॥ १४ ॥

१४ (ब्रह्म हें) त्या (आनंदा-) चा हेतु आहे असें
(श्रुतीने) सांगितले आहे, म्हणूनही (मय हा प्रत्यय
प्राचुर्यार्थी आहे). (६)

आणखी ह्या कारणास्तवही प्राचुर्य या अर्थी मय प्रत्यय आहे. ‘हाच आनंदित करितो’ (तै. २।७) ही श्रुति ‘ब्रह्म हें आनंदाचें कारण आहे’ असें सांगत आहे. या श्रुतीत (संस्कृत) ‘आनन्दयांति’ या शब्दाचा अर्थ ‘आनन्दयाति’ असा आहे. आतां जो दुसऱ्याला आनंदित करितो लाला (स्वतःला) पुष्कळ आनंद असतो हें प्रसिद्धच आहे. उदाहरणार्थः—जो दुसऱ्याला द्रव्यवान् करितो तो स्वतः पुष्कळ द्रव्यवान् असला पाहिजे असें समजतें; त्याप्रमाणेच वरील गोष्ट होय. तेव्हां प्राचुर्य या अर्थी देखील मय प्रत्यय संभवतो. म्हणून आनंदमय म्हणजे परमात्मा च होय. (१४)

मान्त्रवर्णिकमेव च गीयते ॥ १५ ॥

१५ पूर्वच्या मंत्रांत प्रतिपादन केलेले (ब्रह्म-) च (येथे) सांगितले
आहे. (म्हणून आनंदमय म्हणजे ब्रह्मच होय.) (६)

आणखी ह्या कारणास्तवही आनंदमय म्हणजे परमात्मा (ब्रह्म-) च होय कारण (श्रुतीने) ‘ब्रह्मवेत्याला ब्रह्म प्राप्त होते’ (तै. २।१) असा उपक्रम करून पुढे ‘ब्रह्म हें सत्य, ज्ञान, आणि अनंत आहे.’ (तै. २।१) या मंत्रांत जे प्रकृत ब्रह्म तें ‘सत्य, ज्ञान, आणि अनंत.’ ह्या विशेषणांनी युक्त असें निश्चित केले आहे, (नंतर) ‘ज्या ब्रह्मापासून आकाशादि क्रमानें स्थावरजंगम सर्व भूतें उत्पन्न झाली’ असें सांगितले आहे.

३. ज्यांत अब पुष्कळ आहे अशा,

१. संस्कृत आनन्द या धातूपासून आनन्दयाति हें क्रियापद ‘आनन्दित करतो’ या अर्थी साधिले जात आहे; या क्रियापदाचे याच अर्थी ‘आनन्दयाति’ असें दुसरे रूप आहे. हें दुसरे रूप कक्ष वेदांताच आढळते.

आणखीही 'जे ब्रह्म सर्व भूताना उत्पन्न करून त्यांच्यामध्ये ग्रवेश करून गुहेमध्ये (सर्वांच्या आंत) असें राहते' असें सांगितले आहे, आणि शेवटी ज्या ब्रह्माचे विशेष ज्ञान व्हावें म्हणून 'याहून निराळा आंत आत्मा आहे, याहून निराळा आंत आत्मा आहे' अशा रीतीने (पंचकोश नामक) प्रकरण आरंभिले आहे, तेंच पूर्वांच्या भंत्रांत प्रतिपादन केलेले ब्रह्म 'याहून निराळा आंत आत्मा आनंदमय आहे' (तै. २।५) हा (ब्राह्मण—) वाक्यांत सांगितले आहे. आतां मंत्र आणि ब्राह्मण यांचा एकच अर्थ असेण युक्त आहे. कारण असें असलें तरच त्यांमध्ये विरोध येत नाही; नाही तर 'चाललेली गोष्ट सोडली, आणि नवीनच एक गोष्ट आरंभिली' असे दोष येतील. शिवाय, जसा अनंदमयादिकांहून निराळा आंत आत्मा सांगितला आहे, तसा आनंदमयाहून निराळा आंत आत्मा सांगितला नाही. 'आणि ती ही मृगूला प्राप ज्ञालेली वंरुणाने सांगितलेली विद्या होय' (तै. ३।६) या श्रुतीत सांगितलेल्या विद्येचे पर्यवसान ह्या (आनंदमय ब्रह्माचे) त्रिकाणीच आहे. तेव्हां आनंदमय म्हणजे परमात्माच होय. (१५).

नेतरेऽनुभवत्तेः ॥ १६ ॥

१६ (आनंदमय म्हणजे ईश्वराहून) निराळा (जीव) नव्हे; (पुढे सांगितलेल्या गोष्टी) जुळत नाहीत म्हणून. (६).

आणखी ह्या कारणास्तव्ही आनंदमय म्हणजे परमात्माच होय, निराळा नव्हे. 'निराळा' म्हणजे 'ईश्वराहून निराळा संसारी जीव.' हा जीव 'आनंदमय' शब्दानें सांगितला जात नाही. कशावरून ? पुढे सांगितलेल्या मौष्टी जुळत नाहीत म्हणून. आनंदमयाचे प्रकरण सुरु करून श्रुतीमध्ये सांगितले आहे:—'त्याने इच्छा केली:—मी प्रप्तक व्हावे मी प्रजा उत्पन्न करावी; त्याने तप केले:—त्याने तप करून जे हें काय आहे ते हें सर्व उत्पन्न केले' (तै. २।६). आतां 'शरीर

१. अनंदमय कोशाच्या (शरीराच्या) आंत प्राणमय कोश, त्याच्या आंत मनोमय कोश, त्याच्या आंत विज्ञानमय कोश, त्याच्या आंत आनंदमय कोश या पांच कोशांना गुहा असू म्हणतात.

२. मृगुवळीनामक पुढील वळीमध्ये त्याने प्रथम 'अब्र ब्रह्म आहे' असें जाणले. दीतर दुसरे वेळी 'प्राण ब्रह्म आहे' असें जाणले. अशा क्रमानें पांचवे वेळी 'आनंद ब्रह्म आहे' असें जाणले. यावरून या मृगुवळीत सांगितलेल्या विद्येचे आमंदरूप ब्रह्माचेच ठिकाणी पर्यवसान आहे असै ठरते. आतां ब्रह्मवळीनामक माझील वळीमध्ये 'तो हा पुरुष अनंदमय आहे' असें सांगून दुसऱ्यानदा 'त्या हा अनंदमय पुरुषाहून निराळा आंत प्राणमय पुरुष आहे' अशा क्रमाने पांचव्यानदा 'त्या हा विज्ञानमय पुरुषाहून निराळा आंत आनंदमय पुरुष आहे' असै सांगितले आहे. मृगुवळीत पांचवे वेळी सांगितलेले जे आनंदरूप ब्रह्म त्यांत त्या मृगुवळीचे पर्यवसान आहे असे निश्चित क्षाले आहे; म्हणून या ब्रह्मवळीत देखील पांचवे वेळी सांगितलेला जो आनंदमय पुरुष त्यांतच या ब्रह्मवळीचे पर्यवसान आहे असे सिद्ध होते. म्हणून आनंदमय पुरुष ब्रह्माच असला पाहिजे.

वगेरे उत्पन्न होण्यापूर्वीची त्याची इच्छा, उत्पन्न होण्याच्या विकारांचे उत्पन्न करणाऱ्याशी ऐक्य, आणि सर्व विकारांची उत्पत्ति' या गोष्टी परमात्म्याहून दुसऱ्या (कोणत्याही वस्तू—) संबंधाने जुळत नाहीत. (१६)

भेदव्यपदेशाच्च ॥ १७ ॥

१७. आणखी भिन्न अशा रूपाने निर्देश केला असल्यामुळे (आनंदमय हा जीवात्मा नव्हे). (६)

आणखी द्या कारणास्तव आनंदमय म्हणजे संसारी आत्मा नव्हे:—आनंदमयाच्या प्रकरणामध्ये ' तो (आनंदमय) रेस आहे. कारण रसाचाच लाभ आला म्हणजे हा जीव आनंदित होतो ' (तै. २७) या वाक्यात ' जीव आणि आनंदमय हे भिन्न आहेत ' अशा रूपाने त्यांचा निर्देश केला आहे. कारण जो लव्हां तोच लव्हव्यां होऊं शकत नाही. (शंका:—) ' जो लव्हां तोच लव्हव्यां होत नाही ' असे जर आहे तर मा ' आत्म्याचा शोध करावा ', ' आत्मलापासून कर्षणी अष्ट होत नसतांना ही वस्तुस्थिति काय आहे याचे ज्ञान नसल्यामुळे देह वगेरे जे अनाले त्याचे ठिकाणी आत्मल आहे असा खोटाच निश्चय लोकांचा ज्ञालेला दृष्टीस पडतो. त्यामुळे ' देहादि-रूप जो (खोटा) आत्मा त्याने देखील (खण्या) आत्म्याचा शोध करावयाचा नसून शोध करावा, त्याचा लाभ करावयाचा नसून लाभ करावा, त्याचे श्रवण करावयाचे नसून श्रवण करावे, त्याचे मनन करावयाचे नसून मनन करावे, त्याचे ज्ञान करावयाचे नसून ज्ञान करावे ' इत्यादि रीतीनी (आत्म्याआत्म्याचा) भेद सांगितलेला जुळतो; परंतु परमार्थ दृष्टीने पाहिले असतां ' याहून दुसर्या कोणी दृष्टा नाही ' (बृ. ३।७।२३) इत्यादि श्रुतीनी ' सर्वज्ञं परमेश्वराहून दुसरा कोणी दृष्टा किंवा श्रोता आहे ' या गोष्टीचा निषेधच केला आहे. पण अविद्येने कलिपलेला जो हा शारीर आत्मा कर्ता व भोक्ता आहे आणि ज्याला ' विज्ञानात्मा ' असे म्हणतात, त्याहून मात्र परमेश्वर भिन्न

१ (सू. १६) ' मी पुष्कळ व्हावे ' या श्रुतीतील ' मी ' या शब्दाने दासविलेष्या उत्पन्न करणाऱ्याशी.

२ (सू. १७) मनुष्याला आनंदकारक मधुर, अविट, तिस्त वगेरे रस. (तै. भा.)

३ ज्याला लाभ होतो तो लव्हा म्हणजे येणे जीव.

४ ज्यांचा लाभ व्हावयाचा तो लव्हव्य म्हणजे येणे आनंदमय.

५ या श्रुतीत व सृतीत आत्म्याला आत्म्याचा लाभ होतो ? असे म्हटले आहे. यावरून ' आत्मा लव्हा आणि आत्माच लव्हव्य ' अर्च महात्म्यासारखे होते हे कसे ! (तै. ८।७।१२)

आहे. हातींत ढाळतल्वार घेऊन सूत्राच्या आधाराने आकाशाचे आरोहण करणारा जो (मिथ्या) मायावी पुरुष त्याहून जमीनीवर उभा असलेला खरा मायावी पुरुष जसा भिन्न असतो, किंवा (धटरूप) उपाधीने मर्यादित जे घटाकाश त्याहून जसे उपाधिरहित व अमर्यादित आकाश भिन्न असते तद्वतच वरील गोष्ट होय. अशा प्रकारचा हा विज्ञानात्मा आणि परमात्मा यांमधील (कल्पित) भेद घेऊनच ही दोन सूत्रे (सोळावे व सतरावे) रचिलेली आहेत. (१७)

कामाच्च नानुमानापेक्षा ॥ १८ ॥

१८ ' (आनंदमयाने) इच्छा केली ' असें सांगितले आहे
म्हणून अनुमानगम्य जे (प्रधान) ते घेण्याची जरूर
नाही. (६)

आनंदमयाच्या प्रकरणातच ' त्याने इच्छा केली :—मी पुष्कळ व्हावे; मी प्रजा उत्पन्न करावी ' (तै. २६) या श्रुतीमध्ये ' आनंदमयाला इच्छा आहे ' असें सांगितले असल्यामुळे सांख्यांनी कल्पिलेले अचेतन प्रधान अनुमानगम्य जरी असले तरी ते आनंदमय शब्दाचा अर्थ आहे किंवा ते (जगाचे) कारण आहे असें समजण्याची जरूर नाही. ' ईक्षण सांगितले असल्यामुळे ज्याला वेद प्रमाण नाही असें प्रधान जगाचे कारण नाही ' (११५) या सूत्राने जरी प्रधानाचे निराकरण केले आहे, तरी पूर्व-सूत्री (११६) दाखल केलेल्या ' त्याने इच्छा केली ' या श्रुतीच्या आधारावर ' सारखाच बोध होतो म्हणून प्रधान जगाचे कारण नव्हे ' (१११०) हा पूर्वी सांगितलेल्या गोष्टीचा विस्तार करण्याकरितां त्याचे प्रसंगानुसार येणे फिरुन निराकरण केले आहे. (१८)

५ जीव जर ईश्वराहून भिन्न नाही तर ईश्वरही जीवाहून भिन्न नाही म्हणजे तोही जीवाप्रमाणे कल्पितच आहे अशी शंका येईल म्हणून परमेश्वर, मिथ्यारूप जो जीव त्याहून भिन्न म्हणजे सत्यरूप आहे असें म्हटले आहे.

६ ज्या अधिष्ठानावर ज्या वस्तूची कल्पना केली असते, त्या वस्तूला जरी त्या अधिष्ठानाच्या अस्तित्वावाचून निराळे अस्तित्व नाही आणि म्हणून ' ती वस्तू त्या अधिष्ठानाहून भिन्न आहे ' असें म्हणतां येत नाही, तरी अधिष्ठान हे त्या वस्तूहून भिन्नच आहे; कारण, अधिष्ठानाला स्वतंत्र रीतीने अस्तित्व आहे; परंतु कल्पित वस्तूला तसें स्वतंत्र अस्तित्व नाही. याविषयीं गारुडथाचा दृष्टांत देतात. (आ०)

७ सूत्रावर चढलेला मायावी पुरुष स्वतःच मिथ्या असतो. तसा जीव स्वतः भिथ्या नाही; तो ब्रह्मरूप असल्यामुळे खराच आहे; परंतु त्या दोहोमधील भेद मात्र मिथ्या आहे अश्याविषयीं दुसरा दृष्टांत देतात. (२०)

अस्मिन्नस्य च तद्योगं शास्ति ॥ १९ ॥

१९ हा (आनंदमया—) चा (बोधं ज्ञालेल्या) हा (जीवा—)
 चा हा आनंदमयार्थी (ऐक्यरूपी) संबंध होतो असें (शास्त्र)
 सांगते. (म्हणून आनंदमय म्हणजे परमात्माच होय). (६)

आणखीही हा कारणास्तव प्रधान किंवा जीव हा ' आनंदमय ' शब्दाचा येथे अर्थ नाहीः—हा प्रकृत आनंदमय आत्म्याविषयीचे ज्ञान प्राप्त ज्ञालेल्या जीवाचा त्याच्यार्थी संबंध होतो असें शास्त्र सांगते. ' त्याच्यार्थी संबंध होतो ' म्हणजे ' त्याच्या स्वरूपार्थी संबंध होतो ' म्हणजे ' त्याचे स्वरूप ह्याला प्राप्त होते ' म्हणजे ' हा मुक्त होतो ' . हा त्याच्यार्थी संबंध पुढील शास्त्रानें सांगितला आहे: — ' अदृश्य, अशरीर, अनिर्वचनीय, आणि निराधार अशा हा आत्म्याचे ठिकाणी निर्भय स्थिति जेव्हां जीवाला मिळते तेव्हां तो निर्भय होतो; आणि जेव्हां तो हा परमात्म्याचे ठिकाणी यक्किचित् तरी छिद्र पाहतो त्या वेळी त्याला भय प्राप्त होते ' , (तै. २१७). याचा अर्थ असाः—जेव्हां हा जीव हा आनंदमय आत्म्याचे ठिकाणी यक्किचित् तरी भेदरूप छिद्र पाहतो तेव्हां तो संसार-भयापासून निवृत्त होत नाही; पण जेव्हां तो हा आनंदमय आत्म्याचे ठिकाणी अगदी पूर्ण ऐक्यानें राहतो तेव्हां तो संसारभयापासून निवृत्त होतो; आणि ही गोष्ट तर आनंदमय याचा अर्थ परमात्मा वेतला तरच जुळते, प्रधान किंवा जीव घेतला तर जुळत नाही. यावरून ' आनंदमय म्हणजे परमात्माच होय ' हे सिद्ध ज्ञाले.

आतां हाँवर आमचा असा आक्षेप आहे:— ' तो हा पुरुष अन्नरसैमय आहे ' (तै. २१); ' त्या हा अन्नरसमयाहून निराळा आंत प्राणमय आला आहे ' (तै. २१२); ' त्याहून निराळा आंत विज्ञानमय आत्मा आहे ' (तै. २१३); ' त्याहून निराळा आंत विज्ञानमय आत्मा आहे ' (तै. २१४) ह्याप्रमाणे विकार या अर्थी योजिलेल्या ' मय ' प्रत्ययाची माळ चाढ्य असतां त्या माळेतीलच ' आनंदमय ' या शब्दामध्ये एकाएकी ' अर्धजरतीय- ' न्यायानें ' मय ' प्रत्ययाचा ' प्राचुर्य ' हा अर्थ आहे, आणि त्यामुळेच ' आनंदमय ' शब्द ' ब्रह्म ' या अर्थी आहे असें कसें म्हणतां ? आतां असें म्हणण्याचे कारण ' पूर्वीच्या मंत्रांतरूप ब्रह्माचे प्रकरण चाढ्य आहे ' हे जर सागाल, तर अन्नमय वगैरे आत्मेही ब्रह्म होऊ लागतील. आतां तुम्ही असें म्हणाल की ' अन्नमय वगैरे ब्रह्म नाहीत ' , हे रास्त आहे; कारण ' त्याहून

१ भेद.

२ येथवर्यत या सूत्राचे जे श्रुतिकारांनी व्याख्यान केले त्या व्याख्यानावर.

३ अन्नरसाचा विकार जो देह तद्रूपी आहे.

४ एकाच खीदेहामध्ये तो अर्धा म्हातारीचा आहे आणि अर्धा तरुणीचा आहे हे म्हणणे जसें संभवत नाही, तसें एकाच प्रकरणात भय प्रत्ययाचा कांही ठिकाणी विकार हा अर्थ आहे, आणि कांही ठिकाणी प्राचुर्य हा अर्थ आहे असें संभवणार नाही.

आंत एक निराळा—त्याहून आंत एक निराळा—त्याहूनही आंत एक निराळा आत्मा आहे, असें सांगितले आहे; पण तसा आनंदमयाहून एक निराळा आंत आत्मा कोणताही सांगितला नाही. म्हणून ‘आनंदमय हा ब्रह्मच होय’ असें मानिले पाहिजे. असें न मानिले तर ‘आरंभ केलेली गोष्ट सोडली’ आणि ‘नवीनच एका गोष्टीचा आरंभ केला’ असे (दोन) दोष येतील. यावर (आमचे) उत्तरः—जरी श्रुतीमध्ये अनंदमय वैगैरेप्यमाणे आनंदमयाहून निराळा आंत आत्मा सांगितला नाही, तरी ‘आनंदमय’ म्हणजे ब्रह्म नव्हे. कारण आनंदमयाचा उपक्रम करून पुढे श्रुती-मध्ये ‘त्याचे प्रिय हेच शिर आहे; मोद हा उजवा पंख आहे; प्रमोद हा डावा पंख आहे; आनंद हा आत्मा आहे; आणि ब्रह्म हे त्याचे पुच्छ आणि प्रतिष्ठा होय’ (तै. २।५) असें सांगितले आहे. आतां जें ब्रह्म ‘ब्रह्म सत्य, ज्ञान आणि अनंत आहे’ (तै. २।१) या पूर्वीच्या मंत्रांत सांगितलेले आहे, तेंच ब्रह्म ‘ब्रह्म हे त्याचे पुच्छ आणि प्रतिष्ठा होय’ या वाक्यांत सांगितले आहे; आणि ह्याचे ज्ञान व्हावें म्हणूनच अनंदमयापासून आनंदमयापर्यंत पांच कोशांची कल्पना केली आहे. तेव्हां ‘आरंभ केलेली गोष्ट सोडली’ आणि ‘नवीनच एका गोष्टीचा आरंभ केला’ हे दोष कोटून येतील? आतां येथे जर तुम्ही असें म्हणाल कीं जसें ‘हे त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय’ (तै. २।१) या वाक्यांत अनंदमय वैगैरेना अवयव सांगितले आहेत तसेच ‘ब्रह्म हे त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय’ या वाक्यांत आनंदमयाला ‘ब्रह्म’ ह्या अवयव सांगितला आहे; तेव्हां त्या वाक्यांत ‘ब्रह्म हे मुख्य रीतीने सांगितले आहे’ असे कसें समजता येईल? तर यावर आम्ही असें म्हणतों कीं ब्रह्माचे प्रकरण चालूं असल्यामुळे (ब्रह्म मुख्य रीतीने सांगितले आहे असें समजले पाहिजे). शंका:— (ब्रह्म हे त्याचे पुच्छ आणि प्रतिष्ठा होय या वाक्यांत) ब्रह्म हे आनंदमयाचा अवयव अशा रूपानें जाणले तरी ‘चालूं असलेले प्रकरण सोडले’ असा दोष येत नाही. कारण ‘आनंदमय म्हणजेच ब्रह्म’ असें आम्ही घेत आही. यावर उत्तरः— तसें मानिले तर ‘तेंच ब्रह्म आनंदमय आत्मरूपी अवयवी, आणि तेंच ब्रह्म पुच्छ व प्रतिष्ठारूपी अवयव’ असा विरोध येईल. आतां (ह्या विरोध धालविण्याकरिता) ह्या दोहोरेही एका ठिकाणीच ब्रह्म सांगितले आहे असें मानिले पाहिजे. आणि असें मानावयाचे आहे तर ‘ब्रह्म हे त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय’ ह्याच वाक्यांत ब्रह्म सांगितले आहे असें मानणे सयुक्तिक आहे. कारण ह्या वाक्यांत ब्रह्म शब्दाचा प्रयोग आहे; पण आनंदमयाच्या वाक्यांत ब्रह्म शब्दाचा प्रयोग नाही. म्हणून आनंदमय शब्दानें ब्रह्म घेणे वरोबर नाही. शिवाय ‘ब्रह्म त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय’ असें सांगून पुढे असें सांगितले

५ आवश्यका वस्तूच्या दर्शनानें जे सुख हेतैं तें ‘प्रिय’ होय. तिच्या स्मरणानें जे सुख होते तीं ‘मोद’ होय. मोदच पुनः पुनः होऊन उल्कृष्ट दशेप्रत पावळा म्हणजे ‘प्रमोद’ होतो. आत्मा म्हणजे शिर आणि पुच्छ यांच्या मधील शरीराचा भाग.

आहे:- 'याविष्णवीं असा क्लोक आहे:-ब्रह्म असत् आहे असें जो जाणतो तो स्वतःच असत् होतो.ब्रह्म (सत्) आहे असें जो जाणतो तो (स्वतःच) सत् आहे, असें लोक समजनात' (तै. २।६). या क्लोकांत आनंदमयाचा कांहीं संबंध न आणितां ब्रह्माचेच ' आहे , अशा रूपानें ज्ञान झाले तर लाभ आहे व 'नाहीं' अशा रूपानें ज्ञान झाले तर हानि आहे असें सांगितले असल्यामुळे ' ब्रह्म हें त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय ' या वाक्यांत ब्रह्माच मुख्य रीतीने सांगितले आहे असें समजते. शिवाय, आनंदमय आत्माच्या संबंधाने ' तें आहे किंवा नाहीं ' अशी शंका करणे मुळीच युक्त नाहीं. कारण प्रिय, मोद इत्यादिकांनी युक्त जो आनंदमय आत्मा तो सर्व लोकांत प्रसिद्धच आहे. आतां तुम्ही असें म्हणाल की ' ब्रह्म हें त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय ' या वाक्यांत ब्रह्म हें जर मुख्य रीतीने सांगितले आहे, ' तर तें आनंदमयाचे पुच्छ आहे ' असें करें म्हटले? परंतु हा दोष आमचेवर येत नाही. पुच्छ म्हणजे पुच्छप्रमाणे (आघार); आणि प्रतिष्ठा म्हणजे मुख्य वसतिस्थान. (एकंदरीतं) ' ब्रह्मानंद हें लौकिक सर्व आनंदाचे मुख्य वसतिस्थान आहे ' असा अर्थ या वाक्यांत विविक्षित आहे; अवयव हा अर्थ विविक्षित नाहीं. कारण ' हा व आनंदाच्या अंशावर इतर प्राणी आपले उपजीवन करितात ' (वृ. ४।३।३२) अशी दुसरी श्रुति आहे. शिवाय ' आनंदमय हा ब्रह्म आहे ' असें मानले तर त्याचे प्रिय वौरे अवयव सांगितले असल्यामुळे ' तें सगुण ब्रह्म आहे ' असें तुम्हांला कबूल करावे लागेल; परंतु ' मनासहर्वतमान वाणी हा जवळ न जातांच ज्याचेपासून माघात्या फिरतात, त्या ब्रह्माचा आनंद जो जाणतो त्याला कशापासूनही भय नाहीं ' (तै. २।९) या पुढील अंगभूत वाक्यांत ' ब्रह्म वाणीला व मनाला अगोचर आहे ' असें सांगितले, असल्यामुळे निर्गुण ब्रह्माच येथे विविक्षित आहे. शिवाय (आनंदमयाचा) ' आनंदानें बहुतेक भरलेला ' असा अर्थ घेतला तर ' तेथे दुःखाचेही (थोडे) अस्तित्व आहे ' असें सूचित होतें. कारण ' जेथे ज्या पदार्थाचे ग्राचुर्य असते, तेथे त्याच्या विरोधी पदार्थाचा योडासा तरी भाग असला पाहिजे ' असें लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण असें मानले म्हणजे ' मोठे ' जे ब्रह्म त्याचे टिकाणी त्याह्न निराळे दुसरे कांहीं नाहीं असें सांगणारी ' जेथे दुसरे कांहीं पाहत नाहीं, दुसरे कांहीं ऐकत नाहीं, दुसरे कांहीं जाणीत नाहीं, तें मोठे होय ' (छा. ७।२।४।१) ही श्रुति बाधित होईल. शिवाय, प्रिय वौरे प्रत्येक शरीरामध्ये भिन्न भिन्न असल्यामुळे ' आनंदमयही (प्रत्येक शरीरामध्ये) भिन्न भिन्न आहे ' असें सिद्ध होतें; परंतु ब्रह्म तर प्रत्येक शरीरामध्ये भिन्न भिन्न असत नाहीं. कारण ' ब्रह्म हें सत्य, ज्ञान, आणि अनेत आहे ' (तै. २।१) या वाक्यांत 'ब्रह्माला अंत नाहीं' असें सांगितले आहे. हेच पुढील दुसऱ्या श्रुतीतही सांगितले आहे:- 'सर्वव्यापी, सर्व भूतांचा अंतरात्मा असा

६ ज्याला अंत असतो ते पदार्थ भिन्न भिन्न असतावें; जरें घटांना अंत असल्यामुळे ते भिन्न भिन्न आहेत.

एक देव सर्व भूतांचे ठिकाणी गुप्त रीतीने राहिला आहे' (श्वे ६।११). शिवाय, श्रुतीमध्ये ' आनंदमय ' शब्दाचा कांहीं (ब्रह्म या अर्थी) अनेक वेळां प्रयोग नाहीं; फक्त ' आनंद ' एवढेच प्रातिपैदिक पुढील सर्व ठिकाणी (ब्रह्म या अर्थी) अनेक वेळां आलेले दिसून येते. ' तो रस आहे. रसाचा लाभ ज्ञाला म्हणजेच हा आनंदित होतो. जर हा आकाश आनंद नसता तर कोण शासोच्छ्वास करील व कोण जगेल ? ' (तै.-२।७). ' ती ही आनंदाची भीमांसा होय ' (तै. २।८). ' ब्रह्माच्या आनंदाला जाणणारा कोणापासूनही भीत नाही ' (तै. २।९); ' आनंद ब्रह्म आहे असें त्यानें जाणले ' (तै. ३।६). जर ' आनंदमय शब्दाचा ब्रह्म हा अर्थ आहे ', असें निश्चित असते तर पुढे (नुसत्या आनंद शब्दाचा वारंवार प्रयोग असतानाही) तो आनंदमय शब्दाचाच आहे अशी कल्पना केली असती; परंतु ' त्याचे प्रिय हेच शिर आहे ' इत्यादि कारणांवरून ' आनंदमय हा ब्रह्म नव्हे ' असें आम्ही पूर्वीच सांगितले आहे. तेव्हां इतर श्रुतीमध्ये ' ब्रह्म हे विज्ञान व आनंद आहे ' (बृ. ३।९।२८) असा ' आनंद ' या प्रातिपदिकाचा ' ब्रह्म ' या अर्थी प्रयोग केलेला आढळतो; म्हणून ' जर हे आकाश आनंद नसते ' (तै. २।७) इत्यादि श्रुतीमध्ये देखील आनंद शब्दाचा ब्रह्म या अर्थी प्रयोग केला आहे, ' आनंदमय ' शब्दाबद्दल हा (आनंद) शब्द येयें पुनःपुनः शतलेला नाही असें समजावें. आतां ' हा आनंदमय आत्म्याप्रत प्राप्त करून घेतो ' (तै. २।८) या श्रुतीमध्ये ' मय '—प्रत्ययान्त ' आनंद ' शब्दाचा (म्हणजे आनंदमय शब्दाचा) प्रयोग केलेला आहे खरा; परंतु त्या ' आनंदमय ' शब्दाचा ' ब्रह्म ' हा अर्थ नाहीं. कारण विकारस्वरूपी आणि प्राप्त करून घेण्याला योग्य म्हणून सांगितलेले जे अनमय वरै; अनात्मे त्यांच्याच साखळीमध्ये (हा आनंदमय) गोंविला आहे. आतां तुम्ही असें म्हणाल की प्राप्त करून घेण्याला योग्य जो आनंदमय तो अनमय वरै-प्रमाणे जर ब्रह्म नसेल, तर ' ज्ञानी मनुष्याला ब्रह्म प्राप्त होतें ' हे फल सांगितलेच नाही असें होईल; तर हे तुमचे म्हणणे बरोबर नाहीं. कारण ' आनंदमयाप्रत प्राप्त करून घ्यावे ' असें सांगितल्यानेच ज्ञानी मनुष्याला त्या आनंदमयाचे पुच्छ व प्रतिष्ठाभूत जे ब्रह्म त्याची प्राप्ति होते हे फल सांगितले आहे असें होतें; आणि याचीच विस्तार ' याविषयी असा क्षोक आहे ' (तै. २।६) ' ज्यापासून वाणी माधान्या फिरतात ' (तै. २।९) इत्यादि वाक्यांत केला आहे. आता (आनंदमय म्हणजे ब्रह्म होय या-विषयीं प्रमाण म्हणून) जी आनंदमयाच्या वाक्यांच्या जवळ असलेली 'त्यानें इच्छा केलीः—मी पुष्कळ व्हावें, मी प्रजा उत्पन्न करावी : (तै. २।६) ही श्रुति दाखल केली, तिचा

७ प्रत्ययरहित मूलशब्द.

८ विशिष्ट जो आनंदमय तो प्राप्त ज्ञाला म्हणजे विशेषण जो आनंद तो प्राप्त ज्ञालाच असें म्हणण्यात कांहीं हरकत नाहीं.

९ ब्रह्मप्रातिरूप फल मिळतें या गोष्टीचा.

‘ब्रह्म हें त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय’ (तै. २१५) या अधिक जवळ असलेल्या वाक्यांतील ब्रह्मार्थी संबंध असल्यामुळे ती ‘आनंदमय हें ब्रह्म आहे’ असे ज्ञान करून देत नाहीं. याप्रमाणेच ‘तो रस आहे’ (तै. २१७) इत्यादि पुढील ग्रंथही या ब्रह्मालाच अनुलक्ष्यून असल्यामुळे तो ग्रंथ आनंदमयाविषयीचा नव्हे. आतां तुम्ही असे म्हणाल की ‘तो इच्छा करिता जाला’ (तै. २१६) या वाक्यांतील ‘तो’ हें पुढीली सर्वनाम ब्रह्मासंबंधांनें जुळत नाहीं; तर हें तुमचे म्हणणे बरोबर नाहीं. कारण ‘त्या ह्या आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले’ (तै. २११) या वाक्यांत पुढीली आत्मशब्दानेंही ब्रह्माचे प्रकरण सुरु केले आहे. आतां ‘आनंद म्हणजे ब्रह्म असे त्याने जाणले’ (तै. ३१६) ही जी भृगूल प्राप्त ज्ञालेली वरुणाने सांगितलेली विषया तिज्यामध्ये ‘मय’ प्रत्यय नसल्यामुळे आणि त्याचे प्रिय हें शिर आहे वगैरे गोष्टीही सांगितल्या नसल्यामुळे ‘आनंद’ शब्दाचा ‘ब्रह्म’ अर्थ घेणे युक्त आहे. तेच्छां (ब्रह्माला) यत्किंचित् तरी गुण आहे असे मानल्यावांचून ब्रह्माच्या स्वतःच्यां संबंधाने पाहिले तर त्याला ‘प्रिय हें शिर आहे’ इत्यादि गोष्टी जुळत नाहींत; आणि येथे तर ‘सगुण ब्रह्माचे प्रतिपादन करावे’ अशी (श्रुतीची) मुळीच इच्छा नाहीं. कारण ‘ब्रह्म हें वाणी व मन यांचा विषय नव्हे’ असे श्रुतीने सांगितले आहे. यावरून ‘अन्नमय वगैरे शब्दांप्रमाणे आनंदमय शब्दामध्येही विकार याच अर्थी मय प्रत्यय आहे; प्राचुर्य या अर्थी नाही’ असे समजावे. (आतां या अर्थाला अनुसरून) सूत्रांची व्याख्या अशी करावीः—‘ब्रह्म हें त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय’ (तै. २१५) ह्या वाक्यांत ‘ब्रह्म हें आनंदमयाचा अवयव अशा रूपाने सांगितले आहे, किंवा मुख्य रीतीने सांगितले आहे’ (असा संशय प्राप्त होतो). ‘पुच्छ’ शब्दावरून अवयव अशा रूपानेच ब्रह्म सांगितले आहे असा पूर्वपक्ष प्राप्त ज्ञाला. त्यावर सूत्रकार उत्तर देतातः—(सू. १२) ‘आनंदमयाच्या वाक्यांत (मुख्य रीतीनेच ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे); कारण (त्या ब्रह्माचाच पुन्हां पुन्हां प्रयोग केला आहे). (याचा अर्थः—) आनंदमय आत्म्यासंबंधाने ‘ब्रह्म हें त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय’ (तै. २१५) हें जे वाक्य आहे, त्यांत मुख्य रीतीनेच ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे. कारण त्या ब्रह्माचाच पुन्हां पुन्हां प्रयोग केला आहे. कारण ‘तो असतच होतो’ (तै. २१६) या निर्णायिक क्षेत्रकांत केवळ ब्रह्माचाच प्रयोग केला आहे. (सू. १३) ‘विकार शब्दावरून (ब्रह्म हें मुख्य रीतीने सांगितले) नाही असे म्हणशील तर तसें नाहीं, कारण प्राचुर्य आहे.’ (याचा अर्थः—) ‘विकार’ शब्द या ठिकाणी

१० कारण, ब्रह्मशब्द नपुंसकरिली आहे.

११ तेच्छां ‘तो’ हें सर्वनाम मार्गे आलेल्या ‘आत्म’ शब्दाबद्दल आहे, ‘ब्रह्म’ शब्दाबद्दल नाहीं असे समजावे.

१२ ब्रह्म स्वतः निर्गुण आहे व निर्गुणाला अवयवरूपी गुण आहे हें जुळत नाहीं.

‘अवयव’ शब्दाबद्दल घातला आहे. तेहां येथे पुच्छ हा अवयव—(वाचक) शब्द असल्यामुळे मुख्य रीतीने ब्रह्म सांगितले नाही असे जे पूर्वपक्ष्याने म्हटले आहे त्याचे खंडन करणे अवश्य आहे. तर मग आम्ही असे म्हणतो की, हे तुझे विधान बरोबर नाही. कारण प्राचुर्यामुळेही अवयववाचक शब्द वाक्यांत घातला आहे असे म्हणतां येईल. प्राचुर्य म्हणजे ज्यामध्ये पुष्कल अवयववाचक शब्द घातले आहेत अशा वर्णनाची प्राप्ति—म्हणजे पुष्कल अवयववाचक शब्द घालून केलेल्या वर्णनात (एखाद्या शब्दाचे) येणे. अन्नमय वगैरे (शरीरां—) ना शिर वगैरेपासून पुच्छापर्यंत अवयव सांगितल्यानंतर आनंदमयालाही शिर वगैरे अवयव सांगून ज्यामध्ये पुष्कल अवयववाचक शब्द आहेत असेच वर्णन प्राप्त ज्ञाल्यामुळे ‘ब्रह्म’ हे त्याचे पुच्छ व प्रतिष्ठा होय असेच अवयववाचक शब्दानेच वर्णन केले आहे. ‘ब्रह्म खरोखर अवयव आहे’ असे सांगण्याचा येथे आभिप्राय नाही. कारण, मागील सूत्रांत ‘ब्रह्म अवयवरूपाने सांगितले नसून मुख्य रीतीनेच सांगितले आहे’ असे सिद्ध केले आहे. (स. १४) ‘तें कारण आहे असे सांगितले आहे म्हणूनही (ब्रह्म हे मुख्य रीतीने सांगितले आहे) ? (याचा अर्थः—) आनंदमयासुद्धां सर्व विकारसमुदायाचे ब्रह्म हे कारण आहे असे ‘जे हे काय आहे ते हे सर्व त्याने उत्पन्न केले’ (तै. २।६) या श्रृंतीने सांगितले आहे. आणि आपला विकार जो आनंदमय त्याचे ब्रह्म हे कारण असून तेच त्या विकाराचा अवयव आहे असे म्हणणे मुख्य रीतीने संभवत नाही. इतर सूत्रेही संभवतील त्या रीतीने पुच्छवाक्यामध्ये सांगितलेल्या ब्रह्माचेच उपपादन करणारी आहेत असे समर्जैवे. (१९)

१३ भाष्यकारांच्या मर्ती इतर सूत्रांचा अर्थ पुढील रीतीने समजावा:— (स. १५) ‘पूर्वान्वया भंत्रांत प्रतिपादन केलेले (ब्रह्म—) च (हा पुच्छवाक्यांत मुख्यत्वेकरून) सांगितले आहे.’ जर ‘पुच्छवाक्यरूप ब्राह्मणप्रथांत अवयवाचे वर्णन केले आहे’ असे समजले तर ‘भंत्रामध्ये ब्रह्माचे मुख्यत्वेकरून वर्णन आहे, आणि ब्राह्मणप्रथांत ब्रह्माचे अवयव अशा रूपाने वर्णन आहे’ अशा रीतीने भंत्र व ब्राह्मण यांमध्ये विरोध येईल. यावरून ‘येथे ब्रह्माचेच मुख्यत्वेकरून प्रतिपादन केले आहे’ असे सिद्ध काले. (स. १६) ‘(पुच्छ-वाक्यांत ब्रह्म म्हणजे ईश्वराहून) निराळा (आनंदमय जीव) नव्हे; (पुढे सांगितलेल्या गोष्टी) लुळत नाहीत म्हणून.’ (स. १७) ‘आणखी मिन अशा रूपाने निर्देश केला असल्यामुळे (पुच्छवाक्यांत ब्रह्म म्हणजे ईश्वराहून) निराळा आनंदमय जीव नव्हे.’ (स. १८) ‘काम! (म्हणजे आनंद हा ब्रह्म) आहे म्हणून (आनंदमय ब्रह्म नव्हे); म्हणूनच अनुमानाची जरूर बालगूनये.’ भृगुवल्लीमध्ये पांचव्यानदां ब्रह्म सांगितले आहे म्हणून त्या दृष्टांताने या ब्रह्म-वल्लीमध्ये पांचव्यानदां सांगितलेले आनंदमय हे ब्रह्मच होय हे अनुमान बरोबर नाही. कारण तसेच मानिले तर विकार या अर्थाचा मय हा प्रत्यय विशद्ध होतो. (स. १९) हा (पुच्छ-वाक्यांतील ब्रह्म—) चा (वोध शालेल्या) हा (आनंदमया—) चा त्या (ब्रह्मा—) शी (ऐक्यरूपी) संबंध होतो असे (शाब्द) सांगते; (म्हणून पुच्छवाक्यामध्ये ब्रह्म मुख्यत्वेकरून सांगितले आहे).

[येथून सातव्या अधिकरणाला आरंभ क्षाला आहे. त्या अधिकरणामध्ये विसावें आणि एकविसावें अर्णी दोन सूत्रे आहेत. सारांशः— (सू. २०) छांदोग्य उपनिषदामध्ये एका वाक्यांत ‘सूर्यमंडलामध्ये आणि डोळ्यामध्ये जो पुरुष दृष्टीस पडतो त्याची उपासना करावी’ असें सांगितले आहे. त्या टिकाणी तो पुरुष कोण असा संशय येतो. त्याविषयीं पूर्वपत्त्याचे म्हणणे असें आहे कीं येथे पुरुष म्हणजे एक प्रकारचा विशेष योग्यतेला आलेला कोणीतरी जीवच घेतला पाहिजे; परमात्मा घेतां येत नाहीं. हाचीं कारणे तीन आहेत. (१) त्या पुरुषाचे (त्याला सोन्यासारखे केस आहेत वैरे) एक विशेष प्रकारचे रूप सांगितले आहे; आणि परमात्म्याला तर मुळीच रूप नाहीं. (२) त्या पुरुषाला सूर्यमंडल व डोळे असा आश्रय सांगितला आहे; आणि परमात्म्याला तर मुळीच आश्रय नाहीं. (३) सूर्याहून वरचे जे लोक त्यांचा तो पुरुष ईश्वर आहे इत्यादि रीतीने त्या पुरुषाचे ऐश्वर्य मर्यादित आहे असें सांगितले आहे; आणि परमात्म्याच्या ऐश्वर्याला तर मुळीच मर्यादा नाहीं. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असें आहे कीं, येथे पुरुष म्हणजे परमात्माच घेतला पाहिजे. कारण, तो सर्व पापां-पासून मुक्त आहे असें येथे सांगितले आहे. आतां ‘कोणतेही पाप नसणे’ ही गोष्ट परमात्म्यालाच छुलते. तसेच डोळ्यांतील पुरुषाला उद्देश्यन ‘तोच कचा, तोच साम’ इत्यादि जे सांगितले आहे तेही परमात्मा सर्वस्वरूपी असंत्यामुळे त्यालाच छुलते. जीव हा सर्वस्वरूपी नसंत्यामुळे त्याला जुळणार नाहीं. तेब्बां येथे पुरुष म्हणजे जीव असें मानतां येत नाहीं, पूर्वपत्त्याने दिलेलीं तिन्ही कारणे बरोबर नाहींत. (१) परमात्म्याला जरी वास्तविक रूप नाहीं तरी उपासक लोकांवर अनुग्रह करण्याकरितां तो मायेच्या योगाने हवें ते रूप धारण करितो हैं प्रसिद्धच आहे. (२) परमात्मा हा जरी सर्वव्यापी आहे तरी त्याची उपासना करतां याची म्हणून त्याला एक प्रकारचा आश्रय सांगितला आहे असें म्हणण्यात काहीं हरकत नाहीं. (३) तसेच जरी परमात्मा सर्वीचा ईश्वर आहे तरी ‘तो पुरुष अमुक लोकांचा ईश्वर आहे’ अशी जी त्याच्या ऐश्वर्याला मर्यादा सांगितली आहे ती देखील त्याची उपासना करतां याची म्हणूनच सांगितली आहे. यावरून सूर्यमंडलांतील व डोळ्यांतील पुरुष हा परमात्माच होय असें सिद्ध क्षाले. (सू. २१) शिवाय ‘सूर्यमंडलांतील पुरुष जीवात्मा-हून भिन असा परमात्माच होय’ ही गोष्ट पुढील श्रुतीवरूनही स्पष्ट होते. ‘जो पुरुष सूर्य-मंडलांत राहतो, ज्याला सूर्य जाणीत नाहीं वैरे०’ या श्रुतीवरून परमात्मा-ज्याला सूर्यरूपी जीवात्मा जाणीत नाहीं तो—त्या सूर्यरूपी जीवाहून भिन आहे असें सिद्ध होते. म्हणून प्रकृत वाक्यांतही सूर्यमंडलांतील पुरुष परमात्माच होय, जीवात्मा नाहीं हैं स्पष्ट होते.]

अन्तस्तद्वर्मोपदेशात् ॥ २० ॥

२० (सूर्य आणि चक्षु यांच्या) आंत असणारा पुरुष (परमात्मा होय); कारण त्याचे धर्म सांगितले आहेत. (७)

श्रुतीमध्ये असें म्हटले आहे:— ‘ज्याची श्मशु सोन्यांची आहे, ज्याचे केश सोन्यांचे आहेत, जो नखाग्रापर्यंत सर्व सुवर्णमयच आहे असा जो हा सूर्यमंडलामध्ये

१. सोन्याप्रमाणे दैदीप्यमान.

२. सोन्याप्रमाणे दैदीप्यमान.

शां भा. १३

सुवैर्णमय पुरुष दिसतो' (छां० १।६।६). 'जसें माकडाच्या अघोभागप्रमाणे कमळ दैदीप्यमान असते तसे त्याचे डोळे दैदीप्यमान आहेत; त्याचें 'उत् हें नांव आहे; (कारण) तो सर्व पापापासून उदित (म्हणजे मुक्त) आहे; जो हें जाणतो तो—(ही) सर्व पापापासून उदित (म्हणजे मुक्त) होतो.' (छां० १।६।७); 'हें देवतेविषयी ज्ञाले' (छां० १।६।८) 'आतां शरीराविषयीः— (छां० १।७।१) 'आतां जो हा डोळ्याच्या आंत पुरुष दिसतो' (छां० १।७।५) वगैरे. या ठिकाणी असा संशय येतो कीं जो उपासनेचा विषय म्हणून सूर्यमंडलामध्ये आणि डोळ्यामध्ये असणारा पुरुष श्रुतीमध्ये 'सांगितला आहे तो कोणी संसारी-ज्याला ज्ञान आणि कर्म यांच्या आधिकायामुळे उत्कृष्ट स्थिति प्राप्त ज्ञाली आहे असा—आहे, किंवा नित्य-सिद्ध परमात्मा आहे. मग तुव्हें काय म्हणणे आहे ? (पूर्वपक्षी म्हणतोः—) माझें म्हणणें असें आहे कीं, तो संसारी पुरुष आहे. कशावरून ? 'तो रूपवान् आहे' असें श्रुतीमध्ये सांगितले आहे म्हणून. 'त्याची शमश्रु सोन्याची आहे' असें सूर्यमंडलांतील पुरुषाचें रूप सांगितले आहे. आणि 'जे हा (सूर्यमंडलांतील पुरुषा—) चें रूप तेच त्या हा (डोळ्यांतील पुरुषा—) चें रूप' (छां० १।७।५) हा अतिदेशेतें डोळ्यांतील पुरुषालाही तेच रूप प्राप्त होतें. आतां 'परमात्म्याला रूप आहे' असें मानणे मुळीच संभवत नाही. कारण ' (तें ब्रह्म) शब्दरहित, स्पर्शरहित, रूपरहित, आणि नाशरहित आहे' (का. १।३।१५) अशी श्रुति आहे. शिवाय 'जो हा सूर्य-मंडलामध्ये, जो हा चक्षुमध्ये' या श्रुतीत (सूर्यमंडल व चक्षु हा) आश्रय सांगितला असल्यामुळे तो पुरुष संसारीच आहे. कारण ज्याला आश्रय नाही, जो आपल्याच माहात्म्यामध्ये राहतो आणि जो सर्वव्यापी, अशा परमेश्वराला आश्रय आहे असें सांगतां येणार नाही. हें पुढील श्रुतीवरून सिद्ध होतें :—' हे भगवैन् ! तो परमात्मा कोठे राहतो ? आपल्याच माहात्म्यामध्ये राहतो ' (छां० ७।२।४।१). ' तो आकाशा-प्रमाणे सर्वव्यापी आणि नित्य आहे.' तसेच ऐश्वर्याची मर्यादा श्रुतीमध्ये सांगितली असल्यामुळे सूर्यमंडलांतील व डोळ्यांतील पुरुष संसारीच आहे. ' हा सूर्याच्यावर जे लोक आहेत त्यांच्या व देवांच्या भोगांचा तो हा (सूर्यमंडलांतील पुरुष) ईश्वर आहे ' (छां० १।६।८) हा श्रुतीने सूर्यमंडलांतील पुरुषाच्या ऐश्वर्याची मर्यादा सांगितली आहे. आणि ' हा डोळ्याच्या खालचे जे लोक त्यांचा व मनुष्यांच्या भोगांचा तो हा (डोळ्यांतील पुरुष) ईश्वर आहे ' (छां० १।७।६) हा श्रुतीने डोळ्यांतील पुरुषाच्या ऐश्वर्याची मर्यादा सांगितली आहे. आणि ' परमात्म्याचें ऐश्वर्य मर्यादित आहे ' असें

३. सोन्यासारखा तेजस्वी.

४. 'जी गोष्ट एकाला आहे असें सांगितले सीच गोष्ट कुसन्याला आहे असें सांगणे' याला 'अतिदेश' असें म्हणतात.

५. सनक्तुमाराला नारद विचारीत आहि.

मुर्लींच संभवत नाही. कारण, 'हा सर्वांचा ईश्वर आहे, हा भूतांचा स्वामी आहे, हा भूतांचा पाळौक आहे, हा ह्या लोकांमध्ये घोटाळा होऊ नये म्हणून त्यांना अडवणारे धरणीच आहे' (बृ० ४।४।२२) या श्रुतीने 'त्याचें ऐश्वर्य अमर्यादित आहे' असे सांगितले आहे. 'तेव्हा डोळ्याच्या आंत आणि सूर्यमंडलाच्या आंत असणारा पुरुष परमात्मा नव्हे' असा पूर्वपक्ष प्राप्त झाला. त्यावर आमचें उत्तरः—' (सूर्य आणि चक्र यांच्या) आंत असणारा पुरुष (परमात्माच होय;) कारण त्याचे धर्म सांगितले आहेत.' या सूत्राचा अर्थः— 'जो हा सूर्यमंडलाच्या आंत, जो हा डोळ्याच्या आंत' असा श्रुतीमध्ये सांगितलेला पुरुष परमात्माच होय; संसारी नव्हे. कशावरून ? त्याचे धर्म सांगितले आहेत म्हणून. त्या परमात्म्याचेच धर्म येये सांगितले आहेत. ते असे:—'त्याचे उत् हें नांव आहे' असे सांगून 'तो सर्व पापांपासून उदित झालेला आहे' (छा. १।६।७) या वाक्यांत 'तो सर्व पापांपासून उदित म्हणजे मुक्त होतो म्हणून तो उत्' अशी त्या सूर्यमंडलांतील पुरुषाच्या 'उत्' या नांवाची व्युत्पत्ति दाखविली आहे आणि 'जे त्याचे नांव तेच ह्याचे नांव' (छा. १।७।५) या वाक्यांत ज्याची व्युत्पत्ति दाखविली आहे तेच (उत् असे) नांव डोळ्यांतील पुरुषालाही आहे असा अतिदेश केला आहे. आतां 'सर्व पापांपासून मुक्त होणे' हा धर्म तर फक्त परमात्म्याचाच आहे असे 'ज्याचे पाप नष्ट झाले आहे असा जो आत्मा' (छा. १।७।१) या श्रुतीवरून सिद्ध होते. तसेच 'तीच कळवां, तेच सौमं, तेच उळऱ्य, तेच यैऱ्यु, तेच ब्रह्म' (छा. १।७।५) या श्रुतीने 'तो डोळ्यांतील पुरुष कळक्सामादिरूपी आहे' असे ठरविले आहे. हेंही परमात्म्याच्या संबंधानेच जुळते. कारण, तो परमात्मा सर्वांचे कारण असल्यामुळे सर्वरूपी आहे असे म्हणणे संभवेते. शिवाय, 'देवतेसंबंधाने पृथ्वी वैरे कळचा आहेत व अग्नि वैरे सामे आहेत' असा उपक्रम करून 'त्या— (सूर्यमंडलांतील पुरुषा —) चे कळचा व साम हे (पायाचे) सांधे आहेत, हे देवतेसंबंधाने झाले' (छा. १।६।८). तसेच शरीरासंबंधानेही 'जे त्या (सूर्यमंडलांतील पुरुषा —) चे सांधे तेच ह्या (डोळ्यांतील पुरुषा —) चे सांधे होते'

६. यम.

७. इंद्र वैरे.

८. समाजामध्ये वर्ण आश्रम वैरे. जी व्यवस्था आहे तिचा विधाव होऊ नये.

९. जसें धरण पाण्याला अडवते तसें हा लोकांचे नियमन करितो.

१०. कर्गवेद.

११. सामवेद.

१२. मर्जात म्हणण्याच्या एका विशिष्ट मंत्रसमुदायाला 'लक्ष' असे म्हणतात.

१३. यजुर्वेद.

१४. कारण, 'कायं हें कारणापासून भिज नसते' असा वेदांत्याचा सिद्धात आहे.

१९५८० नगर वाचन संस्कृत सातारा

दाखल नं _____ उक्त नांक द्या ४८६
१०० किंमत ३५५ पाने ब्रह्मसूत्रज्ञांकरभाष्य [अ. १ पा. १ स. २०]

(छां. १।७।५) असें श्रुतीमध्यें जें सांगितले आहे तें देखील ‘तो पुरुष सर्वरूपी परमात्मा आहे’ असें मानले तरच ऊळते. तसेच, ‘म्हणून जे हे (लोक) वीणेवर गातात ते ह्या (पुरुषा—) लाच गातात म्हणून ते द्रव्यवान् होतात’ (छां. १।७।६) ही श्रुति ‘लोकांतील गाण्यामध्येही हाच गायला जातो’ असें दाखविते व तेही (तो पुरुष) परमात्मा घेतला तरच ऊळते. कारण ‘जी जी वस्तु ऐश्वर्यानिं युक्त, कांतीने युक्त व बलाने युक्त आहे ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असें तुं समज’ (भ. गी. १०।४।१) असें भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आढळते. तसेच, श्रुतीने सांगितलेले, लोकांचे व भोगांचे स्वतंत्र रीतीने स्वाभिल देखील ‘तो पुरुष परमात्मा आहे’ असें सुचविते. आतां ‘त्याची सोन्याची इमश्च आहे वगैरे श्रुतीमध्ये सांगितलेले रूप परमात्म्याचे ठिकाणी जुळत नाही’ असें जें तुझे म्हणणे आहे, त्यावर आपव्यं असें उत्तर आहे कीं, उपासक लोकांवर अनुग्रह करण्याकरितां परमेश्वर सुद्धां त्याला वाटेल तेव्हां मायामय रूप धारण करूं शकेल. कारण ‘हे नारदा ! जें तुं मला पाहतो स ती ही मी उत्पन्न केलेली मार्यां आहे असें समज. परंतु सर्व भूतांच्या गुणांनी युक्त मी आहें असें मात्र खरोखर रीतीने मला समजून नक्कोस’ अशी सृति आहे. शिवाय जेथे परमेश्वराचे सर्वगुणप्रहित असे रूप सांगावयाचे आहे त्या ठिकाणी ‘(ते ब्रह्म) शब्दरहित, स्पर्शरहित, रूपरहित, नाशरहित, आहे’ (का. ३।१५) इत्यादि शास्त्र लागू पडते. परंतु तो परमात्मा सर्वांचे कारण असल्यामुळे (आपल्या) विकारांच्या कांहीं धर्मांनी युक्त असा देखील उपासना करण्याकरितां ‘ज्याचीं सर्व कर्मे आहेत, ज्याला सर्व इच्छा आहेत, ज्याला सर्व गंध आहेत, ज्याला सर्व रस आहेत’ (छां.

३५. छांदोय उपनिषदाच्या आरंभी उद्दीयोपासना सांगितली आहे. उद्दीय म्हणजे उं हे अक्षर. या अक्षराची आधिदैविक व आध्यात्मिक अशा दोन प्रकारांनी स्पासना सांगितली आहे. आधिदैविक उपासना म्हणजे उं हे अक्षरावर कांहीं देवतांची कल्पना. तसेच आध्यात्मिक उपासना म्हणजे उं हे अक्षरावर कांहीं शारीरिक वस्तूंची कल्पना. उं हे अक्षर सर्व वेदांचे सार असल्यामुळे त्याचे ऋग्वेद, सामवेद वगैरे अवयव आहेत. आधिदैविक उपासनेमध्ये या अवयवांवर देवतांची कल्पना केली आहे. उदा०—ऋग्वेद हीच पृथ्वी देवता होय, सामवेद हीच अग्निदेवता होय वगैरे. ही उं अक्षरांची आधिदैविक उपासना आली. तसेच आध्यात्मिक उपासनेमध्ये उं अक्षराच्या अवयवांवर शरीरसंबंधी वस्तूंची कल्पना केली आहे. उदा० ऋग्वेद हीच वाणी होय, सामवेद हाच प्राण होय वगैरे. या उपासना सांगितल्यावर आदित्य मंडळांत असणारा, तसाच शरीरांतही राहणारा जो परमेश्वर तोही उद्दीयच आहे असे कल्पून त्याची उपासना सांगितली आहे. या उपासनेत परमेश्वराचे पृथ्वी, अग्नि वगैरे जे आधिदैविक सांघे व वाणी, प्राण वगैरे जे आध्यात्मिक सांघे ते ऋग्वेद व सामवेद हेच होत असे मानले आहे. आतां जगांतील सर्व वस्तू परमेश्वराचे अवयव असल्यामुळे ऋग्वेद व सामवेद हे त्याचे सांघे आहेत असे मानणे बरोबरच आहे.

३६. पश्च, द्रव्य वगैरेच्या ऐश्वर्यानें.

३७. सायेन्हे उत्पन्न केलेली विचित्र मूर्ति.

અ. ૧ પા. ૧ સ. ૨૧]

મરાಠી અનુવાદ

३११ ४/२) ઇત્યાદિ શ્રુતીની સાંગિતલા આહे. ત્યાપ્રમાર્ણેચ ‘ જ્યાની સોન્યાચી શ્મશુ આહे ’ અશા (ગુણયુક્ત) રૂપાનેંહી તો યેથે સાંગિતલા આહे અસે મ્હણતાં યેર્ઝલ. આણલી જે તું મ્હટલે આહેસ કી શ્રુતીમથ્યે ત્યા પુરુષાળા આશ્રય સાંગિતલા અસલ્યામુલેં તો પરમાત્મા નબે; ત્યાવર આમચે ઉત્તર:—પરમાત્મા હા આપલ્યા માહાત્મ્યામથ્યે રાહત અસુ-નહી ઉપાસનેકારિતાં ત્યાલા એક વિશેષ પ્રકારચા આશ્રય આહે અસે સાંગતાં યેર્ઝલ. કારણ, બ્રહ્મ હેં સર્વવ્યાપી અસલ્યામુલે ‘ તેં આકાશાપ્રમાર્ણે સર્વચી આંત આહे ’ અસે મ્હણતાં યેતે. તસેચ, શ્રુતીત સાંગિતલેલી (ત્યા પુરુષાચ્યા) ઐશ્વર્યાચી મર્યાદા દેખીલ. શરીરાસંબંધાને આણિ દેવતેસંબંધાને અશા દોન પૃથ્યકુ પ્રકારચ્યા ઉપાસનાંકારિતાંચ સાંગિ-તલી આહે. તેબ્બાં ‘ ડોબ્યાચ્યા આંત આણિ સૂર્યમંડલાચ્યા આંત પરમાત્માચ આહે અસે (શ્રુતીને) સાંગિતલેં આહે ’ હેં સિદ્ધ જાલે. (૨૦)

ભેદવ્યપદેશાચ્ચાન્ય: || ૨૧ ||

૨૧ આણિ (સૂર્યમંડલાચ્યા આંત અસણારા પુરુષ જીવાહૂન)

નિરાળા આહે; કારણ (ત્યા દોહોમધ્યે) ભેદ

સાંગિતલા આહે. (૭)

સૂર્ય વૈગેરે શરીરાંચા અભિમાન બાળગણારા જો જીવ ત્યાહુન ત્યા શરીરાચા અંતર્યામી ઈશ્વર નિરાળા આહે. કારણ ‘ જો સૂર્યમથ્યે અસુન સૂર્યાચ્યા આંત રાહતો, જ્યાલા સૂર્ય જાણીત નાઈં, જ્યાચે સૂર્ય હેં શરીર હોય, જો સૂર્યાચ્યા આંત રાહૂન ત્યાને નિયમન કરિતો, તો હા તુજા આત્મા, અંતર્યામી વ અમૃત અસા આહે ’ (બૃ. ૩।૭।૯) હ્યા દુંસચ્યા શ્રુતીત (યા દોહોમધ્યે) ભેદ સાંગિતલા આહે. ત્યા શ્રુતીત ‘ જો સૂર્યાચ્યા આંત રાહતો, જ્યાલા સૂર્ય જાણીત નાઈં ’ અસા જાણણાચ્યા વિજ્ઞાનાત્મકૃપ સૂર્યાદ્ધૂન નિરાળા અંતર્યામી આહે અસે સ્પષ્ટચ સાંગિતલે આહે. યેઠેહી² ‘ તોચ પુરુષ સૂર્યમંડલાચ્યા આંત આહે ’ અસે સાંગિતલે અસલે પાહિજે. કારણ દોહી શ્રુતી સારબ્લાંચ આહેત. તેબ્બાં ‘ હ્યા ઠિકાણી પરમાત્માચ આહે અસે સાંગિતલે આહે ’ હેં સિદ્ધ જાલે. (૨૧)

[વૈશ્વન આઠબ્યા અધિકરણાલા આરંભ જ્ઞાલા આહે. યા અધિકરણામથ્યે બાવિષાચે એકચ સૂત્ર આહે. સારાંશ:—(સૂ. ૨૨) યા અધિકરણામથ્યે છાંદોગ્ય ઉપનિષદાંતીલ એક વાક્ય ઘેઝન ત્યાંતીલ ‘ આકાશ ’ શબ્દાચ્યા અર્થબદ્લ વાદ કેલા આહે. કારણ, પંચ-મહાભૂતાંપૈકીં આકાશ આણિ પરમાત્મા અસે ‘ આકાશ ’ શબ્દાચે દોન અર્થ આહેત, આણિ હ્યા દોન્હી અર્થી ‘ આકાશ ’ શબ્દાચા ઉપયોગ કેલેલા શ્રુતીમથ્યે આઢલત આહે. આતો પૂર્વેપસ્થાંતે મ્હણણે અસે આહે કી યેથે ‘ આકાશ ’ શબ્દાને ‘ ભૂતાકાશ ’ ચ ઘેતલે પાહિજે, યાચી કારણે દોન આહેત. (૧) એક તર, આકાશ શબ્દ ઐકિલ્યાન્નરોન્ન ત્યાચા ભૂતાકાશ

૧. શરીરાચ્યા આંત રાહૂન ત્યાંચે નિયમન કરણારા.

૨. માગીલ સુશ્રાંત દાખલ કેલેલ્યા શ્રુતીત.

हा अर्थ चट्टदिशी मनांत येतो. (२) शिवाय, दुसरें असें आहे कीं, 'आकाश' शब्दाचा 'भूताकाश' ह्याच अर्थ मुख्य आहे आणि परमात्मा हा भूताकाशासारखाच मोठा आहे एवढ्यामुळेच त्याला 'आकाश' शब्द गौण रीतीनें लाविलेला आहे. तेव्हां 'आकाश' शब्दाचा 'परमात्मा हा अर्थ गौण आहे; आणि शब्दाचा मुख्य अर्थ संभवत असतां गौण अर्थ घेणे बरोबर नाही. आतां तु म्हणाल कीं पुढील वाक्यांत 'हा आकाशापासून सर्व भूतें उत्पन्न होतात, आकाश हा मोठा आहे, आणि आकाश हा आश्रय आहे' इत्यादि ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या माझ्या मर्ती लागत नाहीत; तर असे म्हणून नका. कारण भूताकाशापासूनही वायू वगैरे भूतें उत्पन्न होतातच. तसेच भूताकाशाही इतर भूतांच्या मानानें मोठें आहेच, व इतर भूतांचा आश्रयाही आहे. तेव्हां 'आकाश' शब्दानें भूताकाश घेण्यास कोणतीही हरकत नाही. यावर सिद्धांत्याचें उत्तर :— 'आकाश' शब्दानें परमात्माच घेणे योग्य आहे. भूताकाश घेणे बरोबर नाही. कारण, भूताकाशापासून जरी वायू वगैरे चार भूतें उत्पन्न होतात तरी सर्व भूतें उत्पन्न होत नाहीत. आणि श्रुतीमध्ये तर 'सर्व भूतें उत्पन्न होतात' असें सांगितले आहे, तसेच, भूताकाश हे जरी इतर भूतांपेक्षां मोठें आहे व इतर भूतांचा आश्रय आहे तरी त्याला सर्वांपेक्षां मोठें व सर्वांचा आश्रय असें म्हणतां येत नाही, आणि श्रुतीमध्ये तर 'अमक्यापेक्षां मोठें व अमक्याचा आश्रय' असें न सांगतां 'सर्वांपेक्षां मोठें व सर्वांचा आश्रय' असें सांगितले आहे, आतां हे सांगणे परमात्म्यासंबंधानेच छाळतें. कारण, परमात्म्यापासूनच सर्व उत्पन्न आलें आहे. तसेच परमात्माच सर्वांपेक्षां मोठा आहे व सर्वांचा आश्रय आहे, म्हणून 'आकाश' शब्दानें परमात्माच घेतला पाहिजे. शिवाय श्रुतीचा पूर्वांपार संदर्भ पाहिला असतां 'ज्या वस्तूचा अंत नाही' अशी वस्तू सांगण्याविषयीं श्रुतीचे तात्पर्य आहे असें दिसतें; पण मृताकाशाला तर अंत आहे म्हणून आकाश शब्दानें परमात्माच घेतला पाहिजे; कारण त्याला अंत नाही, आतां भूताकाश हा अर्थ घेण्याविषयीं पूर्वपक्ष्यानें दिलेली दोन्ही कारणे बरोबर नाहीत. (१) जरी 'भूताकाश' हा अर्थ चट्टदिशी मनांत येतो तरी 'ब्रह्म' हा अर्थंही भूताकाशाप्रभाणे चट्टदिशी मनांत येतो. कारण 'ब्रह्म' या अर्थी 'आकाश' शब्दाचा व त्याचे पर्यायवाची शब्दांचा पुष्कल वेळां श्रुतीमध्ये प्रयोग आढळतो. (२) शिवाय, 'आकाश' शब्दाचा 'भूताकाश' ह्याच अर्थ चट्टकून घ्यानांत येतो असें जरी मानले तरी तो अर्थ जर पुढील वाक्यांत छाळत नाही, तर तो घेतां येत नाही.]

आकाशस्तङ्गिङ्गात् ॥ २२ ॥

२२ (आकाश शब्द ब्रह्मावाचक आहे); कारण तेयाची चिन्हे
(सांगितली) आहेत. (८)

श्रुतीत पुढील वाक्य आहे :— 'हा लोकाचा आधार कायै ? तो^३' म्हणाला :— आकाश; कारण हे सर्व पदार्थ आकाशापासूनच उत्पन्न होतात; व आकाशात—(च) क्षय पावतात, आकाशाच हा सर्व (पदार्थ—) पेक्षां अेष्ट आहे; आकाश—(च) हा सर्व (पदार्थचा) आधार आहे' (छा. १११). आतां येथे संशय उत्पन्न

१. ब्रह्माची,

२. शालावत्य नामक ब्राह्मणानें प्रवाहण जैवली नामक राजाला हा प्रभ कैला आदे.

३. राजा.

होतोः— आकाश शब्दानें परज्ञासंगितले आहे किंवा आकाशरूपी महाभूत सांगितले आहे ? संशयाचें कारण काय ? कारण असें की, आकाश शब्द दोन्ही अर्थी आढळतो. आकाश शब्दाचा 'आकाशनामक महाभूत' या अर्थी प्रयोग तर लोकांमध्ये व वेदामध्ये सुप्रसिद्ध आहे. तसेच; ज्या ठिकाणी वाक्यशेषामुळे किंवा विशेष गुण सांगितले असल्यामुळे 'ब्रह्माचेंच वर्णन करण्याचा अभिप्राय आहे' असा निश्चय होतो, त्या ठिकाणी आकाश शब्द 'ब्रह्म' या अर्थांही योजिलेला आढळतो. उदाहरणार्थः—'जर हें आकाश आनंद नसीतें' (तै. २।७). 'आकाश नामरूपांचे प्रकाशक आहे; ती ज्यापासून भिन्न आहेत तें ब्रह्म' [छां. ८।१४१] इत्यादि ठिकाणी. म्हणून संशय उत्पन्न होतो. बरे; तर या ठिकाणी कोणता अर्थ घेणे सयुक्तिक आहे ? (पूर्वपक्षः—) 'आकाशरूपी महाभूत' हा अर्थ. कां ? कारण ह्याच अर्थी आकाश शब्दाचा प्रयोग अधिक प्रसिद्ध असल्यामुळे हाच अर्थ चट्कन् ध्यानांत येतो. आकाश शब्दाचे दोन्हीही (मुख्य) अर्थ आहेत असें म्हणतां येत नाही. कारण, तसें म्हटले तर 'एका शब्दाला निरानिराळे पुष्टक (मुख्य) अर्थ असतात' असा दोष येईल. यावरून असे

४. जें एक वाक्य घेतल्यावांचून दुसऱ्या एका वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्या वाक्याला 'वाक्यशेष' म्हणतात. उदाहरणार्थ, ज्यापासून हें जग उत्पन्न झाले आहे तें ब्रह्म होय. येथे 'ज्यापासून हें जग उत्पन्न झाले आहे' या वाक्याचा अर्थ 'तें ब्रह्म होय' हें वाक्य घेतल्यावांचून पूर्ण होत नाही; म्हणून 'तें ब्रह्म होय' हें वाक्य 'वाक्यशेष' होय.

५. आनंदरूपी.

६. या वाक्यांत 'आनंद' हा ब्रह्माचा विशेष गुण आकाशाला सांगितल्यामुळे आकाश म्हणजे ब्रह्म असा निश्चय होतो.

७. जगांतील सर्व पदार्थांना 'नामरूपे' म्हणतात. नामरूपांचे प्रकाशक म्हणजे जगांतील सर्व पदार्थांच्या उत्पन्नी व स्थिती यांचे कारण.

८. या वाक्यांत आकाश शब्दानें ब्रह्म सांगितले आहे असा वाक्यशेषावरूप निश्चय होतो. येथे 'तें ब्रह्म (होय)' हा वाक्यशेष जाणावा.

९. एखाद्या शब्दाचा अमुक अर्थ आहे असा जेथे अनादिकालापासून संकेत असतो तेथे त्या अर्थाला 'मुख्य' अर्थ म्हणतात; व ज्या व्यापारानें शब्दाला हा अर्थ येतो त्याला 'अभिधा' असें म्हणतात. उदा० 'सिंह' म्हणजे 'आथाळ असलेला कूर पश्च' असा अनादि कालापासून संकेत आहे म्हणून हा अर्थ मुख्य होय. कर्बा कर्बा एखादा शब्द मुख्य अर्थाहून निराळ्या अर्थी योजिलेला आढळतो; तेव्हां त्या अर्थाला 'लाक्षणिक' अर्थ म्हणतात; व ज्या व्यापारानें शब्दाला हा अर्थ येतो त्याला 'लक्षण' असें म्हणतात. उ० 'गंगेवर गवळवाढा आहे.' येथे गंगा शब्द 'तीर' या लाक्षणिक अर्थी योजिला आहे. कारण, गंगा शब्दाचा 'प्रवाह' हा जो मुख्यार्थ तो या ठिकाणी संभवत नाही, कारण प्रवाहावर गवळवाढा राहुं शकत नाही. मुख्य अर्थ व लाक्षणिक अर्थ यांमध्ये कांही संबंध असावा लागतो. 'गंगेवर गवळवाढा आहे' या उदाहरणांत प्रवाह (मुख्यार्थ) व तीर (लाक्षणिकार्थ) यांमध्ये सामीप्य हा संबंध आहे. जेव्हां हा संबंध सादृश्यरूप असतो तेव्हां या लाक्षणिक अर्थाला 'गौण' अर्थ म्हणतात. उदा० 'रामा सिंह आहे.' या वाक्यांत सिंह शब्दाचा अर्थ 'सिंहनामक'

सिद्ध होतें कीं आकाश शब्दाचा 'ब्रह्म' या अर्थीं जर कोठे प्रयोग केला असेल तर तो प्रयोग गौण^० होय. विमुलादिक पुष्कळ गुण (ब्रह्माच्या व आकाशाच्या ठिकाणी) असल्यामुळे ब्रह्म व आकाश यांमध्ये सादृश्य आहे. (आतां, प्रकृत वाक्यांत आकाश शब्दाचा ब्रह्म हा गौण अर्थ घेतां येत नाही); कारण मुख्य अर्थ संभवत असतांना गौण अर्थ घेणे उचित नाही; व प्रकृत वाक्यांत आकाश शब्दाचा मुख्यार्थ संभवतच आहे. आतां तुम्ही असे स्फृणाल कीं, आकाश शब्दाचा आकाशरूपी महाभूत असा अर्थ घेतला तर 'हे सर्व पदार्थ आकाशापासूनच उत्पन्न होतात' इत्यादि वाक्यशेष समजस होणार नोही. तर यावर माझे उत्तरः—हा दोष मजवर येत नाही. कारण आकाशरूपी महाभूत देखील वायू आदि या क्रमाने सर्व पदार्थांचे कारण आहे असे म्हणतां येते. कारण, श्रीतीवरून असे समजते कीं, 'त्या हया आत्म्यागासून आकाश उत्पन्न झाले; आकाशापासून वायू, वायूपासून अग्नि इत्यादि' (तै. २।१). तसेच, इतर महाभूतांच्या संबंधाने पाहिले असतां आकाशरूपी महाभूत देखील [त्यांहून] श्रेष्ठ आहे व (त्यांचा) आधार आहे असे म्हणतां येते. यावरून आकाश शब्दाने आकाशरूपी महाभूतच घेतले पाहिजे असे सिद्ध झाले.

या—(पूर्वपक्षा—) वर आमचे उत्तरः—आकाश (शब्द, ब्रह्मवाचक आहे); कारण त्याची चिन्हे (सांगितली) आहेत. (याचा अर्थः—) आकाश शब्दाने ब्रह्माच घेणे सयुक्तिक आहे. कां? कारण त्या (ब्रह्मा-) ची चिन्हे सांगितली आहेत. ती अर्हीः—'हे सर्व पदार्थ आकाशापासून उत्पन्न होतात' हें परब्रह्माचेच चिन्ह आहे. 'परब्रह्मापासूनच (सर्व) पदार्थांची उत्पत्ति आहे' असे सर्व उपनिषदांचे तात्पर्य आहे. आतां तू असे म्हणशील कीं, 'आकाशरूपी महाभूत देखील वायू आदि यापूर्व' नसून 'सिंहासारखा शूर मनुष्य' असा आहे, कारण रामा हा पश्च नाही. सिंहासारखा शूर मनुष्य या अर्थाला 'गौण' अर्थ असे म्हणतात, कारण पश्च (मुख्यार्थ) व मनुष्य (लाक्षणिकार्थ) या दोहोमध्ये शौर्य, क्रौर्य वगैरे गुणांचे सादृश्य आहे. ज्या ठिकाणी शब्दाला दोन अर्थ आहेत त्या ठिकाणी त्या शब्दाचा एक अर्थ मुख्य व दुसरा लाक्षणिक होय. आतां, ज्या ठिकाणी मुख्य अर्थाशी संबंध नसल्यामुळे दुसरा अर्थ लाक्षणिक आहे असे मानतां येत नाही त्या ठिकाणी दोन्ही अर्थ मुख्यच असतात. उदा० सैन्धव शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक 'मीठ' व दुसरा 'घोडा'. पण या दोन्ही अर्थांमध्ये कांही संबंध नाही म्हणून एक मुख्य व एक लाक्षणिक असे मानतां येत नाही. तेव्हां या शब्दाचे दोन्हीही अर्थ मुख्यच आहेत असे मानावे. परंतु आकाश शब्दाच्या ठिकाणी 'आकाशरूपी महाभूत' व 'ब्रह्म' मा दोन अर्थांमध्ये सादृश्य संबंध असल्यामुळे 'आकाशरूपी महाभूत' हा अर्थ मुख्य होय व 'ब्रह्म' हा अर्थ गौण होय.

१० आकाश व ब्रह्म यांच्या गुणांच्या सादृश्यामुळे झालेला.

११. 'सर्व पदार्थ ब्रह्मापासूनच उत्पन्न होतात', 'ब्रह्माच श्रेष्ठ आहे', 'ब्रह्माच आधार आहे' असे सिद्धान्त असल्यामुळे 'सर्व पदार्थ आकाशरूपी महाभूतापासून उत्पन्न होतात' इत्यादि वर्णन वरोवर होणार नाही.

क्रमानें कारण होऊं शकते' असें मागे दाखविले आहे; तर यावर आमचे उत्तरः— दाखविले आहेस खरे. तथापि आकाश शब्दानें मूलकारण ब्रह्म घेतल्यावांचून 'आकाशा-पासूनच' यांतील 'च' शब्दानें दाखविलेले अवधारणे व 'सर्व पदार्थ' यांतील 'सर्वे' हें पदार्थाचे विशेषण ही निरर्थक होतील. त्याप्रमाणेच 'आकाशांतच ल्य पावतात' हेंही ब्रह्माचेच चिन्ह आहे. तसेच, 'आकाशाच ह्या (पदार्था-) पेक्षां श्रेष्ठ आहे; आकाश—(च ह्या पदार्थाचा) आधार आहे' या वाक्यांत सांगितलेले श्रेष्ठत्व व आधारत्व हीही ब्रह्माचीच चिन्हे होत. निरपेक्षे श्रेष्ठत्व श्रुतीमध्ये एका परमात्म्यालाच सांगितले आहे:— 'पृथ्वीहून श्रेष्ठ, अंतरिक्षाहून श्रेष्ठ, स्वर्गाहून श्रेष्ठ, हथा लोकाहून श्रेष्ठ' (छा. ३।१४।३). तसेच आधारत्व देखील परमात्मा परमकारण असल्यामुळे परमात्म्याचे ठिकाणीच अधिक चांगले संभवते. श्रुतिही आहे:— 'ब्रह्म विज्ञान आहे, आनंद आहे, धन देणाऱ्याचा आश्रय आहे' (बृ० ३।६।२८).

शिवाय, 'तुझ्या सामीला अंत आहे' असा दोष दाखवून शाळावत्याचा फक्त त्याज्य ठरून 'ज्याला कांही अंत नाही' असे कांही तरी सांगावे, या इच्छेने जैवलीने आकौश सांगितले. आणि नंतर आकाश व उद्दीय एक आहे असे सांगून आपले भाषण

१२ अवधारण म्हणजे आकाशाच कारण आहे व इतर पदार्थ कारण नाहीत असा निश्चय; जरें आकाशरूपी महाभूत है वायु इत्यादिकांचे कारण आहे, तसा वायूही अग्रे इत्यादिकांचे कारण व अग्रीही जल इत्यादिकांचे कारण असल्यामुळे आकाशाच सर्व वस्तुंचे कारण आहे असे अवधारण करितां येत नाही. म्हणून 'च' शब्दाचा अर्थ बाधित होतो. (र.) परंतु, ब्रह्माच्या संबंधानें हें अवधारण संभवते. कारण ब्रह्म हेंच सर्व वस्तुंचे मूलकारण आहे, इतर कोणताही पदार्थ मूलकारण नाही.

१३ आकाशरूपी महाभूत है स्वतःचे कारण होत नसल्यामुळे तें सर्व वस्तुंचे कारण आहे असे म्हणतां येत नाही; म्हणून 'सर्व' शब्दाचा अर्थ संकुचित होतो. परंतु ब्रह्म है सर्व वस्तुंचा आत्मा असल्यामुळे ब्रह्मापासून सर्वोच्ची उत्पत्ति ठीकच होते.

१४ परमात्मा सर्वाहून श्रेष्ठ आहे. तो अमक्याहून श्रेष्ठ आहे अशी त्याला दुरुच्याची अपेक्षा नाही; म्हणून त्याचे श्रेष्ठत्व 'निरपेक्ष' होय.

१५ धन देणारा जो यजमान तो जीं जीं कर्मे करितो त्या सर्वांचे फळ देणारे. (बृ० मा०)

१६ साम म्हणजे सामवेदाच्या आरंभी लै ओम् अक्षर आहे. तें यालाच उद्दीय असे नांव आहे.

१७ दात्म्य व शाळावत्य हे दोन ब्राह्मण व जैवली नामक राजा ह्या तिघांचा वाद चालला कीं सामाचा आधार काय? प्रथम दात्म्यानें उत्तर दिले कीं उद्दीयाचा आधार स्वर्ग; त्यावर शाळावत्यानें उत्तर दिले कीं तुझ्या सामाचा आधार बळकट नाही; स्वर्ग-लोकांचे देखील कर्माच्या द्वारानें हा भूलोक कारण आहे म्हणून हा भूलोकच सामाचा आधार होय. त्यावर राजानें उत्तर दिले कीं तुझ्या सामाला देखील अंत आहे. कारण, या

पुढील वाक्यानें संपविलेः—‘तो हा [आकाशात्मा] मोळ्याहून मोठा उद्गीय; तो हा अनंत ’ [छां० १।९।२]. हें आनन्द्य ब्रह्माचेच होय. आतां तूं जे म्हटलेस कीं ‘आकाश’ शब्दाचा ‘आकाशरूपी महाभूत’ हा अर्थ अधिक प्रसिद्ध असल्यामुळे अगोदर ध्यानांत येतो, त्यावर आमचे उत्तरः—वाक्यशेषांत ब्रह्माचेच गुण सांगितले आहेत इकडे लक्ष पोचविलें म्हणजे ‘आकाशरूपी महाभूत’ हा अर्थ जरी अगोदर ध्यानांत येतो तरी तो येंवै घेतां येत नाहीं. ‘आकाश हें नामरूपाचे प्रकाशक आहे’ इत्यादि ठिकार्णी आकाश शब्द ब्रह्म या अर्थांही योजिला जातो असें आम्हीं दाखविलेच अर्हाहे. तसेच, आकाशाचे पर्यायवाची शब्दही ब्रह्म या अर्थां योजिलेले आढळतात. उदाहरणार्थः—‘अक्षर आणि उल्काष्ट अशा व्योमामध्ये वेद अर्हेत; ज्यामध्ये सर्व देव अधिष्ठित झाले आहेत’ (क्र. सं. १।१६।४।३९) ‘ती ही भूगूला प्राप्त झालेली वरुणानें सांगितलेली विद्या उल्काष्ट व्योमांचे ठिकार्णी पर्यवसित झाली’ (तै० ३।६) ‘ओम क ब्रह्म आहे’, ‘ख ब्रह्म २० आहे’ (छां० ४।१०।५) ‘ख पुरोण आहे’ (बृ० ५।१) इत्यादि. आकाश शब्द जरी वाक्याच्या आरंभीं

भूलोकांतील सर्व पदार्थ आकाशापासून उत्पन्न होत असल्यामुळे या भूलोकाचे देस्वील आकाश कारण होय. तेव्हां सामाचा आधार आकाश होय. आतां आकाश-शब्दानें आकाशरूपी महाभूत घेतलें तर त्यालाही अंत असल्यामुळे जैबली राजाचा पक्षही शालावृत्याच्या पक्षाप्रभार्णे दूषित होईल; म्हणून आकाश शब्दानें ज्याला अंत नाहीं असें ब्रह्मच घेतलें पाहिजे.

१८ म्हणजे, आकाश शब्दापासून ‘आकाशरूपी महाभूत’ हा मुख्य अर्थच प्रथम ध्यानांत येतो असा काहीं नियम नाहीं. ब्रह्म या अर्थां आकाश शब्दाचा व आकाशाचे पर्यायवाची शब्दांचा पुष्कळ प्रयोग होत असल्यामुळे ब्रह्मरूप गौण अर्थांही प्रथम ध्यानांत येतो.

१९ अक्षर म्हणजे कूटस्थ. ‘सर्व देवांचे आधारभूत अशा कूटस्थ परब्रह्माविषयी वेद प्रमाण आहेत’ असा या वाक्याचा अर्थ आहे. या ठिकार्णी व्योम शब्द आकाशाचा पर्यायवाची आहे, व तो ब्रह्म या अर्थां योजिलेला आहे.

२०. ब्रह्माचे ठिकार्णी.

२१. क म्हणजे सुख, व ख म्हणजे आकाश. नुसरें क ब्रह्म नाहीं; कारण क (सुख) अनित्य आहे, व ब्रह्म नित्य आहे. तसेच नुसरें खही ब्रह्म नाहीं; कारण ख (आकाश) हें अचेतन आहे व ब्रह्म चेतन आहे. तर ख-विशिष्ट क हें ब्रह्म आहे; तसेच क-विशिष्ट ख हें ब्रह्म आहे. म्हणजे आकाशाचे ठिकार्णी असणारे सुख ब्रह्म आहे; पदार्थ व इंद्रिय यांच्या संयोगामुळे उत्पन्न होणारे विनाशी लौकिक सुख ब्रह्म नाहीं. तसेच, सुख होण्याचे योग्य स्थान जे दृदयांतील आकाश तेंच ब्रह्म आहे; अचेतन भौतिक आकाश ब्रह्म नाहीं. तेव्हां क आणि ख या दोषांचा मिळून अर्थ ‘दृदयांतील चेतन आकाश’ होय; व हेंच ब्रह्म होय.

२२. पुराण म्हणजे जुनें. ब्रह्म हेंच सर्वांहून जुनें असल्यामुळे ‘पुराण’ असें म्हणतां येतूं. यावरून ख शब्दानें भौतिक आकाश न घेतां ब्रह्मच घेतलें पाहिजे.

आहे तरी वाक्यशेषाच्या अनुरोधानें त्याचा अर्थ ब्रह्म आहे असाच निश्चय करणे युक्त आहे. उदाहरणार्थः—‘अग्नि अनुवाकाचे पठन करितो’ या वाक्यांत अग्नि शब्द जरी आरंभी आहे तरी तो ‘मुलाग्नि’ याच अर्थां घालता आहे असें स्पष्ट दिसते^३. यावरून आकाश शब्द येणे ब्रह्मवाचक आहे हें सिद्ध झाले. (२२)

[येथून नवव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. या अधिकरणामध्ये तेविसाऱ्ये सूत्र एकच आहे. सारांशः—(सू. २३) या अधिकरणामध्ये छांदोग्य उपनिषदांतील एक वाक्य वेऊन त्यांतील प्राण शब्दाच्या अर्थाबद्दल वाद केला आहे. प्राणवायु व परमात्मा हा दोन्ही अर्थी प्राण शब्दाचा उपयोग इतर ठिकाणी श्रुतीमध्ये केलेला आहे. म्हणून येणे कोणता अर्थ ध्यावा असा संशय येतो. आतां पूर्वपक्षाचे म्हणणे असें आहे की प्राण शब्दाचा प्राणवायु हाच अर्थ ध्यावा; कारण तो अर्थ अधिक प्रसिद्ध आहे. आतां हा प्राणामध्ये पंचमहाभूते लीन होतात असें जरी पुढे सांगितलें आहे तरी तें मला बाधक होत नाही. कारण, पंचमहाभूतांचे मुख्य तत्त्व ‘इंद्रिये’ हेंच होय, व तीं इंद्रिये तर मनुष्याला झोप लागली असतां प्राणवायूमध्ये लीन होतात असा सर्वोना अनुभवच आहे. कारण, झोपेमध्ये प्राणवायु मात्र वहात असतो व इंद्रियांचे व्यापार बंद झालेले असतात. शिवाय, ‘प्रस्तावाची देवता प्राण’ हें जसे सांगितले आहे तरेंच त्याच्याजवळ ‘उद्गीथाची देवता सूर्य व प्रतिहाराची देवता अन’ असे सांगितले आहे. आतां त्या देवता परमात्म्याहून निराळ्या आहेत म्हणून प्रस्तावाची देवता ही पर-त्याहून निराळीच घेतली पाहिजे; यावर सिद्धांत्याचे उत्तरः—प्राण शब्दाचा प्राणवायु हा अर्थ येणे घेतां येत नाही. कारण जरी प्राणवायूमध्ये इंद्रिये लीन होतात व त्यामुळे भूते लीन होतात असें म्हणतां येते, तरी सर्व वस्तु प्राणवायूमध्ये लीन होत नाहीत. आणि श्रुतीमध्ये तर त्या प्राणामध्ये नुसतीं भूतेंच लीन होत नाहीत तर सर्व वस्तु लीन होतात असे सांगितले आहे. तेव्हां प्राण म्हणजे परमात्माच घेतला पाहिजे. आणि जर परमात्मा हाच अर्थ अवश्य ध्यावा लागत आहे तर नुसत्या ‘जवळ सांगितलेल्या उद्गीथ व प्रतिहार यांचा देवता पर-मात्म्याहून निराळ्या आहेत’ एवढशाच कारणानें प्रस्तावाची देवता जी प्राणशब्दानें सांगितली तीही परमात्मा नव्हे असे मानणे बरोबर नाही. शिवाय, जसा आकाश शब्दाचा परमात्मा हा अर्थ चटकन् ध्यानांत येतो तसा प्राण शब्दाचाही परमात्मा हा अर्थ चटकन् ध्यानांत येतो; म्हणून प्राण शब्दाचा प्राणवायु हा अर्थ अधिक प्रसिद्ध आहे असे म्हणता येत नाही. तेव्हां येणे प्राणशब्दाचा अर्थ परमात्माच होय असे सिद्ध झाले.]

२३. अग्नि शब्दाचा मुख्य अर्थ ‘विस्तव’. आतां विस्तवानें अनुवाकाचे (वेदांच्या एका भागाचे) पठण करणे संभवत नाही; म्हणून ‘अग्नि’ शब्दाचा ‘अग्नीसारखा तेजस्वी मुळगा’ हाच लाक्षणिक अर्थ घेतला पाहिजे.

अत एव प्राणः ॥ २३ ॥

२३ म्हणूनच प्राण—(शब्द ब्रह्मवाचक आहे.) (९)

उद्दीप्ती-प्रकरणांत ‘ हे प्रस्तोत्यौ, ज्या देवतेचा प्रस्तावार्शी संबंध आहे ’ असा उपक्रम करून असें म्हटले आहेः—‘ ती देवता कोणती ? त्याने उत्तर केलेः— प्राण. कारण, हीं सर्व भूते प्राणांतच लय पावतात; प्राणापासून(च) उत्पन्न होतात. जिचा प्रस्तावार्शी संबंध आहे ती हीच देवता होय.’ (छा. १११४-५). येथे संशय व निर्णय पूर्वसूत्रांतल्याप्रमाणेच आहेत असें समजावें. (ते असेः—) ‘ कारण हे सोम्य ! मन प्राणार्शी बद्ध झाले आहे ’ या वाक्यांत, तसेच ‘ प्राणाचा प्राण ’ या वाक्यांत, प्राणशब्द ब्रह्म हा अर्थी योजिलेला आढळतो. पण लोकांत व वेदांत प्राण शब्द ‘ वायूचा एक विकार ’ या अर्थीच अधिक प्रसिद्ध आहे. म्हणून येथे प्राण शब्दाचा कोणता अर्थ घेणे बरोबर आहे याविष्यां संशय उत्पन्न होतो. तर मग येथे कोणता अर्थ घेणे बरोबर आहे ? (पूर्वपक्षः—) ‘ वायूचा एक विकार जो पंचवृत्त्यार्त्मक प्राण ’ हाच अर्थ येथे घेणे बरोबर आहे. कारण, ’ हाच अर्थी प्राण शब्द अधिक प्रसिद्ध आहे ’ असे आम्हीं वर म्हटले आहे. आता तुम्ही असें म्हणाल की मागील सूत्रांतल्याप्रमाणे येथेही परमेश्वररूपी ब्रह्माचेच लक्षण सांगितले असल्यामुळे प्राणशब्दाने ब्रह्मच घेणे बरोबर आहे; कारण, येथेही वाक्यशेषावरूप ‘ सर्व भूतांचा लय व उत्पत्ति हे परमेश्वराचेच ठिकाणीं संभवणारे कर्म आहे ’ असें आपल्याला समजतें; तर हे तुमचे म्हणणे बरोबर नाही. कारण ‘ भूतांचा लय व उत्पत्ति हे कर्म मुख्य प्राणाच्या ठिकाणीही संभवणारे आहे ’ असें आपल्याला खालील श्रुतीवरूप दिसून येतेः— ‘ जेव्हां

१. ‘ ओम् ’ या अक्षराला छांदोग्य उपनिषदाच्या आरंभी ‘ उद्दीप्त ’ असें म्हटले आहे. ओम् शब्दाचे निरनिराळे अर्थ सांगून शेवटीं ‘ ब्रह्म हाच उत्तम अर्थ आहे ’ असें ठसून ‘ ओम् ’ शब्दानें ब्रह्माचीच उपासना करावी ’ असें त्यांत सांगितले आहे. या प्रकरणाला उद्दीप्त प्रकरण म्हणतात.

२. प्रत्येक यज्ञाला १६ क्रतिज् लागतात. ४ क्रवेदी ४ यजुर्वेदी व ४ सामवेदी व ४ अथर्ववेदी. सामवेदी क्रतिजंनीं नांवेः—प्रस्तोता, उद्गाता, प्रतिहती, आणि सुब्रह्मण्य. या चारांपैकी उद्गाता हा मुख्य असून प्रस्तोता वगैरे त्याचे मदतनीस असतात.

३. यज्ञामध्ये सामवेदांतील कृचा गावयाच्या असतात. गाण्याचे वेळी क्रवेचे चार भाग करितात. त्यांपैकी पहिल्या मागाला ‘ प्रस्ताव ’ म्हणतात, व तो भाग प्रस्तोत्यानें गावयाचा असतो. दुसऱ्या मागाला ‘ उद्दीप्त ’ म्हणतात. हा क्रवेचा मुख्य भाग होय. हा उद्गात्यानें गावयाचा असतो. तिसऱ्या मागाला ‘ प्रतिहत ’ म्हणतात. हा प्रतिहत्यानें गावयाचा असतो. चौथ्या मागाला ‘ निघन ’ म्हणतात. हा सगळ्यांनी मिळून गावयाचा असतो. (ऐतरेऽ ब्रा० भाषान्तर पान १२० टीप पहा.)

४. उषस्ति चाक्रायण नामक ब्राह्मणानें प्रस्तोत्याला हा प्रश्न केला आहे.

५. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान क्षा पांच प्राणांच्या वृत्ती (म्हणजे व्यापार) आहेत.

पुरुष निद्रावश होतो तेव्हां वार्णी प्राणामध्ये लीन होते, चक्षु प्राणामध्ये लीन होतात, कर्ण प्राणामध्ये लीन होतात, मन प्राणामध्ये लीन होते; व तो जेव्हां जागृत होतो तेव्हां हीं सर्व प्राणापासूनच फिरून उत्पन्न होतात' (शत. ब्रा. १०।३।३।६). आणि हें प्रत्यक्षच्च आहे की निद्राकाळीं प्राणवृत्तीचा लोप न होतां फक्त इंद्रियवृत्तीचाच लोप होतो व प्रबोधकाळीं त्या पुन्हां प्रादुर्भूत होतात. शिवाय, इंद्रिये हीं सर्व भूतांचे सर्व असल्यामुळे सर्व भूतांचा ल्य व उत्पत्ति हीं देखील मुख्यप्राणापासून होतात असे सांगणाऱ्या वाक्यशेषाला कोणत्याही प्रकारचा बाध येत नाही. शिवाय, 'प्राण ही प्रस्तावाची देवता आहे' असे सांगितल्यानंतर 'सूर्य आणि अन इतीर्थी आणि प्रतिहार हयांच्या देवता आहेत' असे सांगितले आहे. आतां सूर्य आणि अन हया तर ब्रह्म नाहीत, तेव्हां हयाच न्यायाने 'प्राण हाही ब्रह्म नाही' असे सिद्ध झाले.

यावर सूत्रकार उत्तर देतात:—**म्हणूनच प्राणशब्द**—(ही ब्रह्मवाचक आहे). मागील सूत्रांत 'कारण, त्याची लक्षणे सांगितली आहेत' असा निर्देश केला आहे; तेव्हां येथे 'म्हणूनच'—म्हणजे प्राणासंबंधानेही ब्रह्माची लक्षणे सांगितली असल्यामुळेच—प्राणशब्दानेही परब्रह्मच घेणे योग्य आहे. प्राणाचाही ब्रह्माच्या लक्षणांशी संबंध श्रुतीत सांगितला आहे:—'हीं सर्व भूते प्राणांतच ल्य पावतात, (व) प्राणापासून—(च) उत्पन्न होतात' (छा. १११५) या श्रुतीत 'सर्व भूतांची उत्पत्ति व ल्य प्राणापासूनच होतात' असे सांगितल्यामुळे 'प्राण म्हणजे ब्रह्म' असे स्पष्ट होते. आतां तुं असे म्हणशील कीं प्राण शब्दाने मुख्य प्राण घेतला असतांही 'ल्यापासून सर्व भूतांची उत्पत्ति व ल्य होतात' असे म्हणण्याला कांही विरोध येत नाही. कारण, श्रुतीत 'निद्राकाळीं व प्रबोधकाळीं प्राणापासून सर्व भूतांची उत्पत्ति व ल्य होतात' असे सांगितले आहे; त्यावर आमचे उत्तर असे आहे की 'निद्राकाळीं व प्रबोधकाळीं फक्त इंद्रियांचीच उत्पत्ति व ल्य प्राणापासून होतात' असे त्या श्रुतीत सांगितले आहे; 'सर्व भूतांची उत्पत्ति व ल्य

६. प्रत्येक इंद्रियाने आपापल्या विषयांत्रे ग्रहण करणे याला इंद्रियवृत्ति म्हणतात.

७. मनुष्य ज्ञोरेतून जागा होतो त्या वेळी.

८. पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचे परस्पर मिश्रण न होतां प्रत्येकाच्या सात्त्विक अंशापासून कमाने एकेक इंद्रिय उत्पन्न होते. जेंसे पृथ्वीपासून ग्राणेंद्रिय, जलापासून रसनेंद्रिय, तेजापासून चक्षुरिंद्रिय, वायूपासून त्वरिंद्रिय आणि आकाशापासून शोऽंद्रिय. रूप, रस वर्गेरे गुणांना व्यक्त करण्याची शक्ति सत्त्वगुणामध्ये आहे. तेव्हां भूतांचा 'सत्त्व' हा जो उत्तम गुण त्यापासून इंद्रिये (अर्थात ज्ञानेंद्रिये) उत्पन्न होत असल्यामुळे तीं भूतांचे सार (म्हणजे उत्तम अंश) आहेत असे म्हटले आहे. (वै० सा० आणि वृ० ४।४।१ टीका पहा.)

९. या सूत्रावरील टीप इ पहा.

होतात, असें सांगितले नाहीं. पण या श्रुतीतर 'हीं सर्व भूतें' असें म्हटले असल्यामुळे इंद्रियांसहवर्तमान व देहासहवर्तमान सर्व पदार्थमात्राची उत्पत्ति व लय हीं सांगितली आहेत. या श्रुतीत 'भूत' शब्दाचा 'पदार्थ' असा अर्थ न घेतां 'महाभूतें' असा अर्थ जरी घेतला तरी देखील 'या ठिकाणी ब्रह्माचेच लक्षण सांगितले आहे' असें म्हणण्याला कांही विरोध येत नाहीं. आतां, तुं असें म्हणशील कीं 'विषयांसहवर्तमान देखील इंद्रियें निदाकालीं प्राणांत लीन होतात व प्रबोधकालीं प्राणापासून उत्पन्न होतात' असें पुढील श्रुतीत सांगितले आहे:—'जेव्हां निजलेला मनुष्य कोणत्याही प्रकारचें स्वप्न पहात नाहीं, प्राणाशींच एक होतो, तेव्हां सर्व नामांसहवर्तमान वाणी त्यांत लीन' होते' (कौ. ३।३); तर यावर आमचें उत्तर असें आहे कीं या श्रुतीत देखील ब्रह्माचेच चिन्ह सांगितले असल्यामुळे प्राण शब्द ब्रह्मवाचकच आहे. आतां तुं जें म्हटले आहेस कीं प्राण शब्द सूर्य व अन्य यांच्या संनिध असल्यामुळे त्या शब्दांप्रमाणे प्राणशब्दही ब्रह्मवाचक नाहीं; त्यावर आमचें असें उत्तर आहे कीं हें तुझे म्हणणे बरोबर नाहीं. कारण, वाक्यशेषाच्या सामर्थ्यानें 'प्राणशब्द ब्रह्मवाचक आहे' असा निश्चय होत असल्यामुळे सान्निध्याचीं कांही उपयोग नाहीं. तसेच, प्राणशब्द 'पंचवृत्त्यात्मक प्राण' या अर्थीं अधिक प्रसिद्ध आहे असें जें तुं म्हटले आहेस त्यावर आम्ही जें उत्तर आकाश शब्दविषयींच्या तुझ्या म्हणण्यावर दिले आहे तेच आहे असें सर्वजै. यावरुन असें सिद्ध झालें कीं प्रस्तावाची देवता जो प्राण तो ब्रह्मच आहे.

या ठिकाणी कांही लोक संशयात्मक वाक्यांची खालील उदाहरणे देतात:— 'प्राणाचा प्राण' (बृ. ४।४।१८), 'कारण हें सोम्य! मन प्राणाशी बद्ध झाले आहे' (छां. ६।८।२). पण हीं उदाहरणे देणे बरोबर नाहीं. कारण, ह्या ठिकाणी एक शब्द दोनदां घातला असल्यामुळे व प्रकरैर्णे चालूं असल्यामुळे संशयच मुळीं

१०. भूतांचा विकार जो मुख्य प्राण तो भूतांचे कारण कर्धीही होणार नाहीं म्हणून हें लक्षण ब्रह्मालाच जुळते.

११. यापुढे 'विषयांसहवर्तमान इतर इंद्रियेही प्राणामध्ये लीन होतात' असें सांगितले आहे.

१२. अ. ३ पा. ३ सू. २५ टीप २१ पहा.

१३. 'हीं सर्व महाभूतें प्राणापासूनच उत्पन्न होतात, व प्राणांतच लीन होतात' यांतील 'च' या शब्दानें दाखविलेला व्यवच्छेद प्राण शब्दाचा मुख्य प्राण हा अर्थ घेतला तर जुळणार नाहीं; आणि 'सर्व भूतें' यांतील 'सर्व' शब्दही लागणार नाहीं हें उत्तर समजावें.

१४. जेथे एखाद्या वस्तूबद्दल वाद चालला आहे तेथे त्या वस्तूचे प्रकरण चालूं आहे असें म्हणतात.

उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे 'बापाचा बाप' या वाक्यांत 'प्रथमा विभक्तीने दाखवि-लेला बाप षष्ठी विभक्तीने दाखविलेल्या बापाहून मिन्न आहे' असें समजतें, त्याप्रमाणेच 'प्राणाचा प्राण' या वाक्यांत एक प्राण शब्द दोनदां घातला असल्यामुळे षष्ठी विभक्तीने दाखविलेला जो प्रसिद्ध प्राण त्याहून 'प्राणाचा प्राण' मिन्न असला पाहिजे असें निश्चित होतें. कारण 'त्याचा तो' असा एका वस्तूचा त्या वस्तूपासून भेद दाखविणे बरोबर नाही. तसेच, एका वस्तूचे प्रकरण चालले असतां त्या प्रकरणांत एखादे ठिकाणी त्या वस्तूचा अन्य नांवाने जरी उल्लेख केला असला तरी त्याच वस्तूचे प्रकरण चाल्द असल्यामुळे 'तीच वस्तु तेथें विविक्षित आहे' असें त्या वस्तूच्या प्रकरणावरून समजतें. ज्याप्रमाणे ज्योतिष्ठोम यज्ञाचे प्रकरण चालले असतां 'प्रत्येक वसंत ऋतूत ज्योतिर्यज्ञ करावा' या वाक्यामध्ये ज्योतिष्ठोमाचा 'ज्योतिः' या नांवाने जरी उल्लेख केला आहे तरी ज्योतिष्ठोमाच्या प्रकरणावरून 'ज्योतिः' हा शब्द ज्योतिष्ठोमवाचक होतो, त्याप्रमाणे परज्ञाचे प्रकरण चालले असतां 'कारण हे सौम्य ! मन प्राणाशी बद्ध झाले आहे' या वाक्यावरून त्यांतील प्राण शब्दाचा 'वायूचा एक फक्त विकार' असा अर्थ कसा ध्यानांत येईल ? म्हणून या वाक्यांत संशयाला जागा नसल्यामुळे हें उदाहरण देणे बरोबर नाही. परंतु प्रस्तावाची देवता जो प्राण तत्संबंधीच्या वार्क्यांत संशयाला, पूर्वपक्षाला व सिद्धांताला जागा आहे. ती कसी आहे हें आम्ही वर दाखविलेच आहे. (२३)

[येथून दहाव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. या अधिकरणामध्ये २४ सूत्रापासून २७ सूत्रापर्यंत ४ सूत्रे आहेत. सारांश:—(सू० २४) ह्या सूत्रामध्ये छांदोग्य श्रुतीं-तील एक वाक्य घेऊन त्यामधील 'ज्योति' शब्दाच्या अर्थाबद्दल वाद केला आहे. पूर्वपक्षाचे म्हणणे असें आहे की, ज्योति शब्दाचा 'सूर्य वगैरे अनित्य तेज' हा अर्थ होय, ब्रह्म हा अर्थ नव्हे; व या आपल्या म्हणण्याच्या पुष्टीकरणार्थ पूर्वपक्षाने पुढील कारणे दाखविली आहेत:—१ तम आणि ज्योति ह्या दोन शब्दांचे अर्थ एकमेकांशी विशद्ध आहेत; तम म्हणजे अंधार, आणि ज्योति म्हणजे तेज असे अर्थ लोकांत प्रसिद्ध आहेत. २ श्रुतीमध्ये 'प्रकाशते' हें क्रियापद आहे, व सूर्य वगैरे रूपवान् पदार्थाच्या संबंधानेच लोकांमध्ये हें क्रियापद नेहमी लावतात. ३ श्रुतीमध्ये 'दुलोकावर' असें ज्योतीला विशेषण दिले आहे; हें विशेषण मर्यादित जें सूर्य वगैरे तेज त्यालाच संभवते. ४ श्रुतीमध्ये ज्योतीचे 'दुलोकावर', 'विश्वाहून वर' इत्यादि अनेक आधार सांगितले आहेत; ते अनित्य ज्योतीच्या संबंधानेच चांगले जुळतात; कारण, निरवयव ब्रह्माला अनेक आधार संभवत नाहीत. ५ 'तीच ही मनुष्याच्या आंतील ज्योति' या श्रुतीने जठरांतील ज्योतीवर सदरहू ज्योतीचा आरोप केला आहे. आतां, एका वस्तुवर दुसऱ्या वस्तूचा आरोप करण्याला त्या दोन वस्तुंमध्ये सारखेपणा असावा लागतो. तो सारखेपणा जठरांतील ज्योति आणि सूर्य वगैरे ज्योति ह्या दोन्ही वस्तु जड असल्यामुळे त्यांमध्ये आहे. ६ 'ह्या ज्योतीला जाणणारा देखणा होतो व प्रस्त्रात होतो' असें श्रुतीमध्ये

हा ज्योतीन्या ज्ञानाचें लहानसे फल सांगितले आहे. ज्योति शब्दानें ब्रह्म घेतले तर ब्रह्मज्ञानाचें एवढेसे लहान फल मुळीच मानतां येत नाही. ७ प्रकृत वाक्यामध्ये ब्रह्माचे कांहींच चिन्ह सांगितले नाही. व ८ मागेही ब्रह्माचे प्रकरण चालू नाही. आतां जरी 'मागून ब्रह्माचे प्रकरण चालू आहे' असे मानले तरी 'येथे तेच ब्रह्म विवक्षित आहे' असे ओळखण्याला कांहीं खुणेचा शब्द नाही.

यावर सिद्धांत्याचे उत्तरः—ज्योति म्हणजे ब्रह्मच होय. कारण, हा श्रुतीमध्ये 'ब्रुलोकाहून वर' हा खुणेचा शब्द आहे. मागील वाक्यांत 'ब्रुलोकांतील जैं अमत्यं ते ब्रह्माचे तीन पाय आहेत' असे सांगितले आहे. तेव्हां दोन्ही वाक्यांत ब्रह्माचा ब्रुलोकाशीं संबंध दाखविला असत्यामुळे पूर्वीन्या वाक्यांत सांगितलेल्या ब्रह्मान्या संबंधानेंच पुढील वाक्य दिले आहे असे ओळखतां येते. तेव्हां पूर्वपक्ष्याने सांगितलेले आठवे कारण बरोबर नाही. २ यान्या पुढील वाक्यांतही ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे, तेव्हां येथेही 'ब्रह्मांचं प्रतिपादन केले आहे' असे अवश्य मानले पाहिजे; आणि ज्या अर्थी असे अवश्य मानावे लागते त्या अर्थी 'ज्योति' शब्द व 'प्रकाशते' हैं कियापद हीं दोन्ही ब्रह्मान्या संबंधानेंच लाविलीं पाहिजेत. लोकांत तशी प्रसिद्धि नसली तरी हरकत नाही. तेव्हां पूर्वपक्ष्याने दिलेलीं पाहिलीं दोन कारणे कमजोराचीं समजावी. शिवाय, सूर्य वगैरे तेजांहून इतर अर्थीही ज्योति शब्द लाविलेला श्रुतीमध्ये आढळतो. ३ ब्रह्म जरी अमर्यादित आहे तरी त्यान्या उपासनेकरितां 'तें ब्रुलोकाचर आहे' अर्थी कल्पना करितां येते. ४ ब्रह्म जरी स्वतः निरवयव आहे तरी उपाधीन्या संबंधानें 'त्याचे अनेक अवयव आहेत' असे मानून 'त्याचे अनेक आधार आहेत' असे म्हणतां येते. ५ 'एका पदार्थाचा त्यान्या सारख्या दुसऱ्या पदार्थावर आरोप होतो' असाच कांहीं नियम नाही, तर एका पदार्थाचा त्यान्या चिन्हांवरही आरोप होत असतो, व जठरांतील ज्योति हैं ब्रह्माचे चिन्ह आहे. ६ निर्णय ब्रह्माच ज्ञान प्राप्त करून घेणारास मोठे फल (मुक्ति) मिळते. परंतु सगुण ब्रह्म जाणणान्याला लहानसे फल मिळते असे म्हणण्यास हरकत नाही. ७ प्रकृत वाक्यांत जरी ब्रह्माचे कांहीं चिन्ह सांगितले नाही तरी मागील वाक्यांत जैं ब्रह्माचे चिन्ह सांगितले आहे तेच येथे ध्यावे. (सू. २५) पूर्वपक्षी म्हणतोः—मागील वाक्यांत ब्रह्माचे प्रतिपादन केले नाही; तर त्यांत गायत्री छंदाचे वर्णन आहे. यावर सिद्धांती म्हणतोः—मागील वाक्यांत जरी साक्षात् ब्रह्माचे प्रतिपादन केले नाही तरी 'गायत्रीछंदान्या द्वारानें ब्रह्माकडे मन लावावे' असे त्या वाक्याचे तात्पर्य आहे. (सू. २६) मागील वाक्यांत ब्रह्माचे चिन्ह प्रतिपादन केले आहे असे मानले पाहिजे. कारण 'पृथिवी, जल वगैरे त्याचे पाय आहेत' असे त्यांतच सांगितले आहे; व हे पाय गायत्री छंदाला जुळत नाहीत. म्हणून 'त्यांत गायत्री छंदाचे प्रतिपादन केले नाही' असे सिद्ध होते. (सू. २७) पूर्वपक्षी म्हणतोः—मागील वाक्यांत जरी ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे तरी 'प्रकृत वाक्याचे ब्रह्म सांगण्याविषयीं तात्पर्य आहे' असे मानतां येत नाही. कारण दोन्ही वाक्यांन्या रचना भिन्न भिन्न आहेत. मागील वाक्यांत 'ब्रुलोकामध्ये' असे म्हटले आहे, व येथे 'ब्रुलोकाहून वर' असे म्हटले आहे. यावर सिद्धांत्याचे उत्तरः—दोन्ही वाक्यांन्या रचना जरी भिन्न भिन्न असत्या तरी हरकत नाही; कारण अशा दोन तन्हांनी एकच गोष्ट सांगण्याचा लोकांत प्रधात आहे.]

ज्योतिश्चरणाभिधानात् ॥ २४ ॥

२४ ज्योति (शब्द ब्रह्मवाचक आहे); कारण चरण सांगितले आहेत. (१०)

(छांदोग्य) श्रुतीत असे म्हटले आहे:—‘ आतां ह्या घुलोकाहून वर, विश्वाहून वर, सर्वाहून वर, ज्यांहून दुसरे कोणी उत्तम नाहीत अशा उत्तम लोकांमध्ये जी ज्योति प्रकाशते तीच ही या मनुष्याच्या आंतील ज्योति ’ (छां० ३।१३।७). आतां येथे संशय उत्पन्न होतोः ज्योति-शब्दाने येथे आदित्यादिक ज्योति सांगितली आहे किंवा परमात्मा सांगितला आहे? (मागील सूत्रांत) आम्हीं असे दाखविले आहे की कांही शब्दांचे व्यवहारांत जरी निराळे अर्थ आहेत तरी कांहीं वेदान्त-वाक्यांमध्ये ब्रह्माची चिन्हे सांगितली असल्यामुळे त्या शब्दांचा त्या वाक्यांत ब्रह्म हाच अर्थ आहे; परंतु, या वाक्यांत तर ब्रह्माची चिन्हे सांगितली आहेत किंवा नाहीत याच गोष्टीचा विचार करणे आहे. मग तुझे काय म्हणणे आहे? (पूर्वपक्षी म्हणतोः—) माझे म्हणणे असे आहे की, या ठिकाणी ज्योति-शब्दाने सूर्यादि ज्योतीच घ्यावी. कशा-वरून? (पूर्वपक्षी म्हणतो—) प्रसिद्धिवरून. ‘ तम आणि ज्योति हे दोन शब्द परस्परविरुद्ध अशा अर्थाचे आहेत ’ हें लोकप्रसिद्ध आहे. जें चक्षुरिंद्रियाच्या व्यापाराला अवरोध करते त्याला तम असे म्हणतात; उदाहरणार्थः— रात्रीचा काळोख वगैरे. परंतु, जें त्याच चक्षुरिंद्रियाच्या व्यापाराला साहाय्य करते त्याल ज्योति असे म्हणतात; उदाहरणार्थः— सूर्य वगैरे. त्याप्रमाणेच, वर दिलेल्या श्रुतीतील ‘ प्रकाशते ’ ह्या शब्दाचा देरील सूर्यादिकांच्या संबंधानेच व्यवहारांत उपयोग करितात हें प्रासिद्ध आहे. ब्रह्म हें रूपादिरहित असल्यामुळे ‘ ब्रह्म प्रकाशते ’ असा ‘ प्रकाशणे ’ या शब्दाचा मुख्यार्थ घेऊन ब्रह्मासंबंधाने त्याचा उपयोग करणे बरोबर नाही. ज्योति-शब्दाने सूर्यादिक ज्योतीघेण्याचे दुसरे कारण असे आहे की, वर दिलेल्या वाक्यांत ज्योतीला घुलोकाची मर्यादा सांगितली आहे. आतां जें ब्रह्म, सर्व स्थावरजंगम वस्तूचे आदिकारण व जें सर्वाचा आत्मा त्या ब्रह्माला घुलोकाची मर्यादा संभवत नाहीं; परंतु सूर्यादिक ज्योति ही कार्य असल्यामुळे मर्यादितच आहे, म्हणून तिला घुलोकाची मर्यादा संभवेल. याच अर्थाचे ब्राह्मणांत खालील वाक्य आहे:—‘ घुलोकाच्यावर ज्योति ’. आतां तुम्ही असे म्हणाल की सूर्यादिक ज्योति जरी कार्य आहे तरी ती सर्वत्र असलेली दिसैत असल्यामुळे तिला ही घुलोकाची मर्यादा सांगणे बरोबर नाहीं,

१ ‘ विश्वाहून वर ’ म्हणजे प्राणिमात्राहून वर; आणि ‘ सर्वाहून वर ’ म्हणजे भूलोकादिकाहून वर (र. आ.)

२. घुलोकावर सूर्य आहे. आणि घुलोकाच्या खालीं अग्नि आहे. तेव्हां कार्यज्योति सर्वत्र आहेच. जी ज्योति दुसऱ्या एका ज्योतीपासून उत्पन्न होते तिला कार्यज्योति म्हणतात. उदा.—सूर्य, चंद्र, अग्नि वगैरे ब्रह्मापासून उत्पन्न होत असल्यामुळे कार्यज्योति होत. तशीच ब्रह्म ही कारण-ज्योति होय.

शां. मा.... १५

तर त्यावर माझें म्हणणे असें आहे की, जें प्रथम उत्पन्न झाले व जें त्रिगुणित केले नाही असेंच तेज ज्योति-शब्दानें ध्यावे म्हणजे झाले. आतां तुम्ही असें म्हणाल की, असें घेतां येत नाही; कारण, त्रिगुणित न केलेल्या तेजाचा कांहींएक उपयोग नाही; तर त्यावर माझे उत्तर असें आहे की ‘त्या तेजाची लोक उपासना कारितात’ हाच त्या तेजाचा उपयोग आहे. आतां तुम्ही म्हणाल की, ज्या पदार्थाचा दुर्संरा (स्वतंत्र) उपयोग असतो अशाच सूर्य इत्यादिक पदार्थाची लोक उपासना करतात असें दिसून येते; शिवाय, ‘त्यांपैकी॒’ प्रत्येकाला मला त्रिगुणित करूं दे’ (छां० ६।३।३) या श्रुतीत ‘अमक्यालाच त्रिगुणित करूं दे व अमक्याला नको’ असा भेद सांगितला नाही. शिवाय, त्रिगुणित न केलेल्या तेजाची देखील ‘दुलोक मर्यादा आहे’ असें प्रसिद्ध नाही; तर यावर माझे उत्तर असें आहे की त्रिगुणित केलेले जें तेज तेंच ह्या ठिकाणी ज्योति-शब्दाचा अर्थ म्हणून ध्यावे. आतां तुम्ही जें भट्टले आहे की, अग्न्यादिक ज्योति दुलोकाच्या खाली देखील असलेली दिसून येते, तर त्यावर माझे उत्तर असें आहे की, या तुमच्या म्हणण्याने माझ्यावर कांहींच दोष येत नाही; कारण, सूर्यादिक ज्योति नरी सर्वत्र आहे असें दिसून येते तरी उपासनेकरितां तिचा एक अवयव एका विशिष्ट प्रदेशांत (‘दुलोकाच्या वर’) आहे असें म्हणण्याला कांहीं विरोध येत नाही. परंतु, ब्रह्माला अवयव नसल्यामुळे त्याचाही एक अवयव एका विशिष्ट प्रदेशांत आहे अशी कल्पना करणे बरोबर नाही. शिवाय, ‘प्रत्येकाच्या वर, ज्यांहून दुसरे कोणी उत्तम नाहीत अशा उत्तम लोकांमध्ये’ (छां० ३।१३।७) या श्रुतीने (ज्योतीचे) आश्रय पुष्कळ आहेत असें जें दाखविले आहे तें ज्योति-शब्दानें ब्रह्म न घेतां कार्य-ज्योतिच

३. तेज, जल आणि पृथ्वी हे तीन पदार्थ आरंभी उत्पन्न झाले. त्यांपैकी प्रथम उत्पन्न झालेले जें तेज त्याचा एकद्वितीयांश भाग घेऊन त्यांत पृथ्वीचा एकचतुर्थीश आणि जलाचा एकचतुर्थीश भाग मिळविला असतां जें तेज तयार होतें त्याला ‘त्रिगुणित’ असें म्हणतात. उदाहरणार्थ, सूर्य वगैरे. याप्रमाणेंच त्रिगुणित जल आणि त्रिगुणित पृथ्वी होतात असें समजावे. (छा. भा. आ.)

४. या त्रिगुणित न केलेल्या तेजाचे शान इंद्रियांना होत नाही; म्हणून कार्यज्योतीप्रमाणे ‘हे सर्वत्र दिसते’ असें म्हणतां येत नाही. तेव्हां त्याला दुलोकाची मर्यादा संभवते. आतां असें एक तेज आहे, व तें दुलोकाच्या वरच आहे, आणि तें इंद्रियांना कळत नाही असें मानण्याला प्रमाण मात्र वरील श्रुतीच होय. जर असें तेज न मानावें तर वरील क्षुति लागणार नाही. (र.)

५ अंधकाराचा नाश करणे वगैरे दुसरा उपयोग.

६ तेज, जल आणि पृथ्वी यांपैकी.

७ यावरून त्रिगुणित न केलेले असें तेजच नाही असें सिद्ध होतें; म्हणून तें ज्योति शब्दानें घेतां येत नाही.

धतले म्हणजे अधिक जुळते. शिवाय, 'तीच ही मनुष्याच्या आंतील ज्योति' (छां० ३।१३।७) या श्रुतीत 'वर असणाऱ्या ज्योतीचा जठरांतील ज्योतीवर अध्यास केला आहे' असें दिसून येते. आतां एका वस्त्रचा दुसऱ्या वस्त्रवर अध्यास त्या दोन वस्त्रमध्ये कांहीं सादृश्य असले तरच संभवतो. उदाहरणार्थः—'त्याचें भू हें डोके आहे; कारण, डोके एकच असते; व (भू) हें अक्षर-(ही) एकच आहे' (बू० ५।५।३). आतां जठरांतील ज्योति तर ब्रह्म नाहीं हें प्रसिद्ध आहे; कारण, 'त्या ब्रह्माला हें डोळ्यांचे प्रमाण आहे, त्या ब्रह्माला हें कानाचे प्रमाण आहे' (छां० ३।१३।७) या श्रुतीवरून, तसेच, 'तें हें पाहिलें व ऐकिलें आहे म्हणून त्याची उपासना करावी' (छां० ३।१३।७) या श्रुतीवरून 'जठरांतील ज्योतिस्तप जी कार्य-ज्योति ती उष्णतायुक्त व नादयुक्त आहे' असें समजते. शिवाय, 'जो असें जाणतो तो देखणा व प्रख्यात होतो' (छां० ३।१३।८) या श्रुतीवरून 'ती कार्यज्योति जाणणाऱ्या मनुष्याला अल्प फल मिळते' असें समजते. यावरून 'जठरांतील ज्योतिस्तप जी कार्य-ज्योति ती ब्रह्म नाहीं' हें सष्ट आहे. जर ब्रह्माचीच उपासना या ठिकाणी विवाक्षित असती तर या ठिकाणी कांहीं तरी मोठे फल सांगावयास पाहिजे होते. मागील दोन सूत्रांमध्ये प्राण व आकाश यांना जरी ब्रह्माची चिन्हे सांगितलीं आहेत तरी प्रकृत वाक्यांत ज्योतीला ब्रह्माचे असें दुसरे कोणतेही चिन्ह सांगितलेले नाहीं. वरै, 'स्वतःच्या वाक्यांत नाहीं तर नाहीं, पण मागील वाक्यांत तरी सांगितले आहे' असें म्हणावे तर तसेही म्हणतां येत नाहीं. कारण 'हें जें सर्व

८ ज्या वस्तूला अवयव आहेत, त्या वस्तूचे अनेक आश्रय संभवतात. कारण, एक अवयव एका ठिकाणी व दुसरा अवयव दुसरे ठिकाणी राहुं शकतो. उदाहरणार्थ—कार्य-ज्योतीचा एक अवयव सूर्य हा द्युलोकावर आहे व दुसरा अवयव अग्नि हा भूलोकावर आहे. आतां, ब्रह्माला वास्तविक जरी अवयव नाहीं तरी त्याला अवयवांची कल्पना करून त्यालाही पुष्कल आश्रय आहेत असें तुम्ही म्हणाल; पण काल्पनिक अवयव घेण्यापेक्षा वास्तविक अवयव वेऊन आश्रय पुष्कल आहेत असें म्हणणे अधिक सयुक्तिक आहे. (मा.)

९ जठरांतील ज्योति ब्रह्म नाहीं म्हणून त्या जठरांतील ज्योतीवर ज्या ज्योतीचा उष्णास केला आहे तीही ज्योति ब्रह्म नव्हे असें सिद्ध आले. कारण, 'हा दोन्ही ज्योती ब्रह्म नव्हेत तर जड आहेत' हेंच हा दोन ज्योतीमध्ये सादृश्य आहे.

१० ढोळ्यांनी रूप दिसते व त्वचेनै स्पर्श कळतो; तेव्हां जठरांतील ज्योतीला वास्तविक त्वचा ही प्रमाण आहे. परंतु, जेंवें रूप असरते तेयेच स्पर्श असतो असा नियम आहे. या नियमाला अनुसरून श्रुतीनै त्याला ढोळ्यांचे प्रमाण आहे असे म्हटले आहे. (छां. मा.)

११ शरीराला सर्वी केला असतां उष्णाता भासते व कान शांकले असतां रथाच्या घटघंडण्याप्रमाणे एक आवाज ऐकू येतो. यावरून जठरांतील ज्योति उष्णतायुक्त व नादयुक्त आहे असें अनुमान निघते. (छां. ३।१३।७)

१२ ज्या वाक्यांतील ज्योति शब्दाविषयीं वाद चालला आहे त्या वाक्यांत. या द्याच्या आरभंगांचे वाक्य पहा.

उत्पन्न झाले आहे तें गायत्रीच होय' (छां० ३।१२।१) या मागील वाक्यांत गायत्री वृत्ताचाच निर्देश केला आहे. आणि जरी 'मागील वाक्यांत ब्रह्माचा निर्देश कसा' तैरी केला आहे, असे मानले तरी देखील 'तेच ब्रह्म प्रकृत वाक्यांत विवक्षित आहे' असे ओळखतां येत नाही. कारण, तेथे 'युलोकांत जे अमर्त्य आहे ते त्याचे तीन पाय आहेत' (छां० ३।१२।६) या वाक्याने 'युलोक आश्रय आहे' असे सांगितले आहे; पण येथे 'युलोकाहून वर' या वाक्याने 'युलोक मर्यादा आहे' असे सांगितले आहे. यावरून ज्योति शब्दाने (सूर्यादिक) कार्यज्योति घेतली पाहिजे असे सिद्ध झाले. या पूर्वपृष्ठाच्या म्हणण्यावर आमचे उत्तरः—ज्योति—शब्दाने येथे ब्रह्म घेतले पाहिजे. कशावरून? चरण म्हणजे पाय सांगितले आहेत म्हणून. मागील वाक्यांत पुढील क्रचेचा आधार घेऊन 'ब्रह्माला चार पाय आहेत' असे सांगितले आहे:—'असा त्याचा महिमा आहे; त्याहून पुरुष भोठा आहे; हीं सर्व भूते त्याचा एक पाय आहे; युलोकामध्ये जे अमर्त्य आहे ते त्याचे तीन पाय होत' (छां० ३।१२।६). या वाक्यांत चतुष्पादात्मक ब्रह्माचे त्रिपादात्मक व अमर्त्य असे युलोकाशीं संबद्ध जे रूप सांगितले आहे तेच रूप प्रकृत वाक्यांत सांगितले आहे असे ओळखतां येते. कारण, येथेही त्या रूपाचा युलोकाशीं संबंध सांगितला आहे, तेव्हां ते ब्रह्मरूप टाकून देऊन 'कार्यज्योति येथे सांगितली आहे' असे समजले तर चाललेला विषय सोडला आणि एका नवीनच विषयाचा येथे आरंभ केला असे होईल. शिवाय, माझे आरंभ केलेला ब्रह्माचा विषय या ज्योति-संबंधीच्या वाक्यांतच सुरु आहे असे नाही; तर पुढे येणाऱ्या शांडिल्य विषेत देखील तो सुरु झोँहे. तेव्हां ह्यावरूनही 'ज्योति म्हणजे ब्रह्म' असे येथे समजावे. आतां तू जे म्हटले आहेस कीं, 'ज्योति' व 'प्रकाशणे', ह्या दोन शब्दांचा कार्यज्योतीसंबंधानेच उपयोग केलेला प्रसिद्ध आहे; तर त्यावर आमचे उत्तर असे आहे कीं, हे तुझे म्हणणे आम्हांला बाधक होत नाही, कारण, 'प्रकरणावरून ब्रह्म विवक्षित आहे' असे समजत असतां 'त्या ब्रह्माला सोहून फक्त कार्यज्योति हाच अर्थ घ्यावा' असा या दोन शब्दांमध्ये कांहीं विशेष नाहीं. 'प्रकाशमान कार्यज्योतीने विशिष्ट ब्रह्म' या अर्थाच्या संबंधानेही या दोन शब्दांचा येथे उपयोग केला आहे असे म्हणणे संभवते. अशाच अर्थाची क्रचाही आहेः—'ज्याच्या-पासून प्रकाशमान होऊन सूर्य प्रकाश देतो' (तै. ब्रा. ३।१२।१९।७). किंवा ज्योति शब्दाचा 'चक्षुरिदियाला साहाय्य करणारे तेज' हाच अर्थ आहे असे मान-प्याची जखर नाही. कारण, अन्य अर्थाही ह्या शब्दाचा प्रयोग केलेला आढळून येतो.

१३. गायत्री वृत्ताच्या द्वाराने. (पुढील सूत्र पक्ष.)

१४. मार्गेही ब्रह्माचे प्रकरण, पुढेही ब्रह्माचे प्रकरण; तेव्हां मध्येही (ज्योतीविषयीच्या वाक्यांत) ब्रह्माचेच प्रकरण आहे असे मानणे रास्त आहे.

१५. येथपर्यंत ज्योति शब्दाचा 'ब्रह्म' हा लाक्षणिक अर्थ आहे असे दाखविले. आतां ज्योति शब्दाचा 'ब्रह्म' हा वाच्यार्थाच आहे असे सांगतात.

उदाहरणार्थः— ‘शब्दरूप ज्योतीच्या योगानेच हा बैस्तो’ (बृ. ४।३।५), ‘(घृत) सेवन करणाऱ्याचे मन ज्योति’^७ आहे, (तै. ब्रा. १।६।३।३). यावरून असें सिद्ध झाले की, जें जें दुसऱ्या कोणत्याही वस्तूचे (केवळ चक्षुरिंद्रियाचेच नव्हे) प्रकाशक होतें याला ज्योति असे म्हणावे. अशा रीतीने चैतन्यस्वरूपी ब्रह्मापासून सर्व जग प्रकाशित होत असल्यामुळे ब्रह्मालाही ज्योति शब्द लावण्यास हरकत नाही. हीच गोष्ट पुढील श्रुतीत सांगितली आहे:—‘ तो प्रकाशल्याकर मागून सर्व प्रकाशते. ’ (का. २।५।१५; मुं. २।२।१०; शे. ६।१४). ‘ या ज्योतीच्या ज्योतील (जगाचे) जीवन व अमर्य असे मानून देव याला भजतात ’ (बृ. ४।४।१६) इत्यादि. आतां जें तुं म्हटले आहेस की, ब्रह्म सर्वत्र असल्यामुळे याला खुलोकाची मर्यादा सांगणे बरोबर नाही, त्यावर आमचे उत्तर असे आहे की, जरी ब्रह्म सर्वत्र आहे, तरी उपासनेकरितां याचा एक अवयव अमुक एका विशिष्ट प्रदेशी आहे अशी कल्पना करण्याला कांही हरकत नाही. आतां जें तुं म्हटले आहेस की, ब्रह्म प्रदेशाहीन असल्यामुळे ‘ याचा प्रदेशाशी संबंध आहे ’ अशी कल्पना करणे बरोबर नाही, त्यावर आमचे उत्तर असे आहे की ब्रह्म जरी प्रदेशाहीन आहे तरी निरनिराळ्या उपाधीच्या संबंधाने याचा निरनिराळ्या प्रदेशांशी संबंध आहे अशी कल्पना करणे वाजवीच आहे. म्हणून श्रुतीमध्येही ‘ तो सूर्यांत आहे, डोळ्यांत आहे, हृदयांत आहे ’ अशा निरनिराळ्या प्रदेशांच्या संबंधाने ब्रह्माच्या उपासना सांगितल्या आहेत. अशा रीतीने ‘ सर्वांच्या वर ’ या श्रुतीमध्ये ‘ ब्रह्माला पुष्कल आधार आहेत ’ असे जें सांगितले आहे तेही वाजवीच आहे. आतां तुं म्हटले आहेस की, उण्णता व नाद या चिन्हांवरून जठरांतील (उण्णता व नाद यांनी युक्त) ज्योतिं ही कार्यज्योतिच आहे असे अनुमान निघते; आपि ज्याअधीन खुलोकावरील ज्योतीचा ह्या जठरांतील ज्योतीवर अध्यास केला आहे याअधीन खुलोकावरील ज्योति ही कार्यज्योतिच आहे; पण हें तुझे म्हणणे बरोबर नाही. कारण ज्याप्रमाणे (विष्णु, सूर्य इत्यादि) नांवे ब्रह्माची चिन्हे आहेत त्याप्रमाणे जठरांतील ज्योति हें एक ब्रह्मावें चिन्हच आहे असे मानण्यास काय हरकत आहे? ‘तें हें पाहिलेले व ऐकिलेले आहे म्हणून त्याची उपासना करावी? या श्रुतीत सांगितलेले दृष्टल व श्रुतल हे (जरी स्वभावतः ब्रह्माचे धर्म नसून कार्यज्योतीचे आहेत तरी ते) ज्योतिरूप.

१६ दाट अंघकारांत जेव्हां कांही दिसत नाही तेव्हा मनुष्य एखाद्याचा शब्द ऐक्ल इथाच घोरणावर बसणे वैगेरे सर्व व्यवहार करतो. त्या वेळी ‘ शब्दच ’ याला ज्योतिरूप म्हणिजे प्रकाशरूप होतो.

१७ प्रकाशक.

१८ ज्या वस्तूचीं जीं चिन्हे असतात तीं चिन्हे जरी त्या वस्तूसारखीं नस्तील तरी त्या चिन्हावर त्या वस्तूचा अध्यास होतो. तेव्हां ज्या वस्तूवर ज्या वस्तूचा अध्यास होतो त्या दोन वस्तुं धों साहस्र असलेलं पाहिजे अशा नियम नाही असें सिद्ध झाले.

चिन्हाच्या द्वारानें ब्रह्माचेही धर्म होतील. आतां तूं जे म्हटले आहेस की, श्रुतीमध्ये अल्प फल सांगितले असल्यामुळे ज्योति शब्दानें ब्रह्म घेतां येत नाही, तेही तुझें म्हणणे बरोवर नाही; कारण ‘एवद्वाच फलाकारितां ब्रह्माकडे धाव मारावी व एवद्वाच फलाकरितां मारुं नये’ असा नियम करण्याला कांहीं कारण नाही. ज्या ठिकाणी निर्विशेष^१ ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे, असा उपदेश केला आहे त्या ठिकाणी त्या उपदेशाचे मोक्षरूप एकाच तच्छेचे फल आहे असें समजतें; परंतु ज्या ठिकाणी गुणविशिष्ट किंवा चिन्हविशिष्ट ब्रह्माचा उपदेश केला आहे त्या ठिकाणी त्या उपदेशाची या संसारांत होणारीं सर्व लहानमाठीं फले आहेत असें पुढील श्रुतीवरून दिसून येतेः—‘हाच तो अन्न भक्षण करणारा व द्रव्य देणारा असें जो जाणतो त्याला द्रव्य मिळते^२’ (बृ. ४।४।२४) इत्यादि. जरी स्वतःच्या वाक्यांत उयोतीला ब्रह्माचे कोणतेच चिन्ह सांगितले नाहीं तरी मागील वाक्यांत जे (ब्रह्माचे) चिन्ह आढळून येतें तेंच येथे घेतले पाहिजे. म्हणूनच सूत्रकार म्हणतातः—ज्योति (शब्द ब्रह्मवाचक आहे); कारण चरण सांगितले आहेत. (शंका:—) दुसऱ्या वाक्यांत असलेल्या ब्रह्माच्या सांनिध्यामुळे ज्योतीविषयीच्या श्रुतीला आपल्या (कार्यज्योतिरूप) अर्थापासून भ्रष्ट करी करतां येईल ? (उत्तरः—) हा दोष नाही. कारण ‘जी युलोकाच्या वर ज्योति ’ या श्रुतीत ‘जी ’ हें सर्वनाम वाक्याच्या आरंभी आहे. त्या सर्वनामानें आपल्या स्वतःच्या सांकेतिक्यानें जे ब्रह्म मागील वाक्यांत सांगितले आहे व जे प्रकृत वाक्यांत सांगितलेल्या युलोकाच्या संबंधामुळे ‘ तेंच हें ’ असें ओळखलें जातें, त्या ब्रह्माचाच परामर्श केलेला आहे; म्हणून ज्योति—शब्दाचाही अँर्थात् ‘ ब्रह्म ’ हाच अर्थ आहे असें म्हणणे बरोवर आहे. यावून येथे ज्योति म्हणजे ब्रह्म समजावे. (२४)

छन्दोभिधानान्वेति चेन्न तथा चेतोर्पणनिगदात्तथा हि दर्शनम् ॥ २५ ॥

२५ वृत्त सांगितले असल्यामुळे (ब्रह्म सांगितले) नाहीं असें

म्हणशील तर तसें नाहीं. कारण तशा रीतीनें चित्त

(ब्रह्माचे ठिकाणी) लावावें असें सांगितले आहे.

(इतर ठिकाणीही) असेंच दिसून येतें. (१०)

आतां (पूर्वसूत्रांत पूर्वपक्ष्यानें) जे विधान केले आहे की मागील वाक्यांत देखील

१९ निर्गुण.

२० या श्रुतीत (जीव-रूपानें) अन्न भक्षण करणे व (ईश्वर-रूपानें) द्रव्य देणे या गुणांनी युक्त अशा ब्रह्माचा उपदेश केला आहे. ‘वाणीला भज’ (छां. ७।२) या श्रुतीत वाणीरूप चिन्हानें युक्त अशा ब्रह्माचा उपदेश केला आहे.

२१ परामर्श करणे (म्हणजे मार्गे जवळ असलेल्या नामावद्ल येणे) हेंच सर्वनामाचे कामर्थ होय.

२२ ‘जी’ हें सर्वनाम ‘ज्योति’ या नामाचे विशेषण असल्यामुळे.

१ पुढल्या ओळीतले वाक्य पहा.

ब्रह्म सांगितले नाही; कारण ‘जें हें सर्व अस्तित्वांत आहे तें गायत्रीच’ (छां० ३।१२।१) या श्रुतीत गायत्रीनामक वृत्तच सांगितले आहे; ला.विघानाचें खंडन करणे अवश्य आहे. तर मग (आम्ही पूर्वपक्ष्याला असें विचारतों की) मागील वाक्यांत ‘असा ह्याचा महिमा आहे’ (छां० ३।१२।६) ही जी कळा दिली आहे ल्या कळेमध्ये चतुष्पादात्मक ब्रह्म सांगितले आहे. असें असून ‘मागील वाक्यांत नुसते वृत्त सांगितले असल्यामुळे ब्रह्म सांगितले नाही’, असें कसें म्हणतो स? (पूर्वपक्षी उत्तर करितोः—) तुम्ही म्हणतां तसें नाही. ‘हें सर्व (जग) गायत्रीच आहे’ या वाक्यानें गायत्रीचा उपक्रम करून ती सर्वभूतात्मक आहे, ती पृथ्वी आहे, ती शरीर आहे, ती हृदय आहे, ती वाणी आहे, ती प्राण आहे, अशा निरनिराळ्या रूपानें त्याच गायत्रीचे वर्णन करून पुढे म्हटले आहेः— ‘ही ती चतुष्पादात्मक सहा प्रकास्ती गायत्री.’ (हेच पुढील) कळेवें सांगितले आहेः— ‘असा ह्याचा महिमा इत्यादि.’ तेव्हां ज्या गायत्रीचें वर निरनिराळ्या रूपानें वर्णन केले आहे त्याच गायत्रीच्या संबंधानें दिलेल्या कळेमध्ये एकाएकीं चतुष्पादात्मक ब्रह्म कसें सांगितले जाईल? आतां पुढे ‘तें जें (वर वर्णिलेले) ब्रह्म’ (छां० ३।१२।७) या वाक्यांत जो ब्रह्म शब्द आला आहे तोही वृत्ताचेंच प्रकरण चाळू असल्यामुळे वृत्तवाचकच आहे असें मानले पाहिजे. कारण, ‘जो अशा रीतीनें हें ब्रह्मोपनिषद् जाणतो’ (छां० ३।११।३) या वाक्यांत ब्रह्मोपनिषद् या शब्दाचा वेदोपनिषद् असा अर्थ केला आहे. तेव्हां यावरून ‘वृत्त सांगितले असल्यामुळे ब्रह्म येये विवक्षित नाही’ असें सिद्ध झाले. (या पूर्वपक्ष्याच्या म्हणण्यावर आमचे उत्तरः—) हें तुम्हें म्हणणे बरोबर नाही. कारण, ‘तशा रीतीनें मन (ब्रह्माचे ठिकाणी) लावावे असें सांगितले आहे’; म्हणजे गायत्री नामक वृत्ताच्या द्वाराने गायत्रीशी संबद्ध जें ब्रह्म त्याचे ठिकाणी चित्त लावावे म्हणजे एकाग्र करावे असें ‘हें सर्व गायत्रीच आहे’ या ब्राह्मणांतील वाक्यानें सांगितले आहे. गायत्री म्हणजे फक्त अक्षराचंची (एक विशेष प्रकारची) रचना. अशा या (रचनारूप) गायत्रीनें सर्वाचा आत्मा होणें हें संभवत नाही. तेव्हां गायत्रीनामक विकाराशीं संबद्ध जें जगताचें कारण ब्रह्म तेंच ‘हें सर्व आहे’ असें सांगितले आहे. हीच गोष्ट ‘हें सर्व खरोखर ब्रह्म आहे’ (छां० ३।१४।१) हा श्रुतीतही सांगितली आहे. कार्य आणि कारण एकच असतात असें आम्ही ‘आरंभण इत्यादिक शब्दांवरून त्यांचे ऐक्य आहे’ (अ. २ पा. १ सू. १४) या सूत्रांत प्रतिपादन करू. याप्रमाणे इतर ठिकाणीही ‘विकाराच्या द्वाराने ब्रह्माची उपासना करावी’ असें सांगितलेले दिसून येते. उदाहरणार्थः— ‘हाच परमात्मा श्रेष्ठ उक्त्यामध्ये आहे असें बहुवृच् मानतात. हाच अशी-मध्ये आहे असें अव्यू मानतात, हाच महाव्रतामध्ये आहे असें छंदोग मानतात’ (ऐत. ३।२।३।१२). तेव्हां ह्यावरून असें सिद्ध होतें कीं मागील वाक्यांत जरी वृत्त सांगितले

२ यावरून ‘ब्रह्म’ या शब्दाचा ‘वेद’ असा अर्थ आहे असें सिद्ध होतें. आतां गायत्री म्हणजे गायत्री-वृत्ताची कळा; तेव्हां गायत्री ही वेदाचाच एक भाग असल्यामुळे ब्रह्म हा शब्द गायत्रीनामक वृत्ताचाही वाचक होतो असें पूर्वपक्ष्याचें म्हणणे आहे.

आहे तरी (स्या वृत्ताच्या द्वाराने) चतुष्पादात्मक ब्रह्म सांगण्याचाच अभिग्राय आहे; व अयोतीविषयीच्या वाक्यांत देखील निराळी उपासना सांगण्याच्या हेत्लें लाच ब्रह्माचा परमर्म केला आहे.

दुसरे ओळंके हें सूत्र अशा रीतीने लावतात:- ‘गायत्री शब्दानें ब्रह्म साक्षात् सांगितले आहे, (विकाराच्या द्वाराने नव्हे). कारण, दोहोमध्यें संख्येचे साम्य आहे. ज्याप्रमाणे गायत्रीला सहा सहा अक्षरांचे असे चार पाय आहेत लाप्रमाणे ब्रह्मालाही चार पाय आहेत. शाप्रमाणेच वृत्तवाचक शब्द संख्येच्या साम्यामुळे निराळ्या अर्थी योजिलेला इतर ठिकाणीही आढळतो. उदाहरणार्थः—‘ते दुसरे पांच व हे दुसरे पांच मिळून दहा होतात हाच कृते होय ’ (छां० ४।३।८) असा उपक्रम करून पुढे असे म्हटले आहे:- ‘ते हें अनं भक्षण करणारे विराट होय ’ या दुसन्या पैकी गायत्री शब्दानें ब्रह्मच सांगितले आहे, गायत्री वृत्त सांगितले नाही असा सूत्राचा अर्थ होतो. कोणताही पक्ष घेतां तरी मागील वाक्यात ब्रह्म विवक्षित आहे असे सिद्ध होते. (२५)

३ वृत्तिकार वौरे.

४ वायु, अग्नि, सूर्य, चंद्र आणि उदक हे पांच आधिदैविक (म्हणजे देवतारूप) पदार्थ आहेत, तसेच प्राण, वाक्, चक्षु, श्रोत्र आणि मन हे पांच आध्यामिक (म्हणजे शरीरातील) पदार्थ आहेत. शा दहा पदार्थांना दहा संख्येच्या साम्यामुळे ‘कृत’ हा शब्द लांबला आहे. कांशाच्या ज्या बाबूला चार ठिंबे असतात श्या बाजूला ‘कृत’ असे नांव आहे. तीन ठिकाणीच्या बाबूला ‘त्रैता’ म्हणतात. दोन ठिकाणीच्या बाजूला ‘द्वापार’ म्हणतात. एका ठिकाण्या बाबूला ‘कलि’ म्हणतात. एकदर दहा ठिंबे आहेत म्हणून तितक्या वस्तुंची पैज लावितात. श्याला ‘कृत’ नांशाची बालू पढते श्याला श्या दहाही वस्तु मिळतात म्हणून कृताला ‘दहा’ असे म्हटले आहे.

५ विराट् था नांशाचे एक शृंच आहे. शाच्या प्रत्येक पादांत दहा अक्षरे असतात. येथे दहा श्या संख्येच्या साम्यामुळे ‘विराट्’ हा शब्द वायु वैरे दहा पदार्थांना लाविला आहे.

६ पूर्वीच्या पैकी गायत्री शब्दानें वृत्त सांगून त्याच्या द्वाराने ब्रह्मान्चे प्रतिपादन केले आहे. तेव्हांस्या ठिकाणी ‘लक्षणावृत्ति’ आहे असे समजावें. लक्षणावृत्ति म्हणजे शब्दाचा लक्षणा नामक व्यापार. तेव्हां एस्याचा शब्दाचा मुख्यार्थ वाक्यार्थामध्ये छुल्त नसल्यामुळे तो शब्द आपल्या अर्थाशी शब्द अशा दुसऱ्या अर्थांचा बोघ करून देतो तेव्हां लक्षणा नांशाचा व्यापार घडतो. या ठिकाणी ‘गायत्री-वृत्त’ हा गायत्री शब्दाचा मुख्यार्थ वाक्यार्थामध्ये छुल्त नाही. कारण गायत्री शृंच हे सर्व पदार्थांचा आल्या होऊं शकत नाही. म्हणून लक्षणेने गायत्री म्हणजे गायत्रीचे कारण ने ग्रास ते घेतले पाहिजे. दुसन्या पैकी गायत्री शब्दानें वृत्त न सांगता संख्येच्या साम्यामुळे ब्रह्मान्चे प्रतिपादन केले आहे. तेव्हां येथे ‘गौणी वृत्ति’ आहे असे समजावें. गौणी वृत्ति म्हणजे शब्दाचा गौणी नामक व्यापार. जेव्हां मुख्यार्थ आणि लक्षणार्थ यांमध्ये साहस्र-संबंध असतो तेव्हां हा प्रकार घडतो. या ठिकाणी गायत्री (मुख्यार्थ) आणि ब्रह्म (लाक्षणिक अर्थ) यांमध्ये संख्येचे साहस्र आहे. (सूत्र २२ टीप ९ पहा). लक्षणा आणि गौणी हे दोन मिळ व्यापार आहेत असे घेदांती मानतात. पण आलंकारिक तर गौणी हा एक लक्षणेचाच ब्रकार आहे असे मानतात. (काव्यप्रकाश उल्लास २ पहा.) या दुसन्या पैकी ‘चेतोर्पण-

भूतादिपादव्यपदेशोपपत्तेश्वैवम् ॥ २६॥

२६ भूत वैरे पाय आहेत असें (श्रुतींचे) सांगणे जुळते
म्हणूनही असेंच (मानले पाहिजे). (१०)

हा कारणास्तवही मागील वाक्यांत ब्रह्म विवक्षित आहे असें आपल्याला मानले पाहिजे:—भूत वैरे (गायत्रीचे पाय आहेत) असें श्रुति सांगते. भूत, पृथ्वी, शरीर आणि हृदय यांचा निर्देश करून श्रुति बोलते:—‘ ती ही चतुष्पादात्मक सहा प्रकारची गायत्री ’ (छा. ३।१२।६). आतां गायत्री शब्दाने ब्रह्म न घेतां नुसते वृत्तच घेतले तर नुसत्या वृत्ताला भूत वैरे पाय आहेत हें म्हणणे संमवत नाही. शिवाय, गायत्री शब्दाने ब्रह्म घेतले नाही तर ‘ असा ह्याचा महिमा ’ ही ऊचा असंबद्ध होईल. या ऊचेचे ब्रह्म च सांगण्यांत स्वारस्य आहे; कारण, ‘ ही सर्व भूते याचा एक पाय आहे; द्युलोकामध्ये जे अमर्त्य आहे तें याचे तीन पाय होते’ या (ऊचेच्या) चरणांत (ब्रह्म) सर्वांचा आत्मा आहे असें जे सांगितले आहे तें (ऊचेच्या वरील चरणांत) ब्रह्म सांगितले आहे असें घेतले म्हणजेच जुळते. पुरुषसूक्तामध्ये देखील ही ऊचा ब्रह्मासंबंधानेच दिलेली आहे. सृष्टिही ब्रह्म अशाच प्रकारचे आहे असें सांगते. उदाहरणार्थ:—‘ मी आपल्या एका अशाने हें सर्व जग संभालून राहतो ’ (भ. गी. १०।४२). ‘ तें जे (वर वर्णिलेले) ब्रह्म ’ (छा. ३।१२।७) या श्रुतीत जो ब्रह्माचा निर्देश केला आहे तोही असें मानिले म्हणजेच मुख्यार्थाने जुळतो. (ते हे) पाच ब्रह्मपुरुष ’ (छा. ३।१३।६) या श्रुतीत हृदयाच्या प्रत्येक दाराशी एक एक ब्रह्मपुरुष असतो असें जे सांगितले आहे तेही हृदयाचा गायत्रीनामक ब्रह्माशी संबंध आहे असें मानले म्हणजेच संभवते. यावरून मागील वाक्यांत ब्रह्मच विवक्षित आहे, आणि ज्योतीविषयीच्या वाक्यांत द्युलोकांशी संबंध सांगितला असल्यामुळे ‘ तेंच हे ’ असें ओळखले गेलेल्या त्याच ब्रह्माचा (‘ जी ’ या सर्वनामाने) परामर्श केला आहे असें सिद्ध झाले. (२६)

निगदात् ? या शब्दाचा निराला अर्थ केला असत्यामुळे एकंदर सूत्रार्थ असा होतो:—‘ हृत सांगितले असल्यामुळे (ब्रह्म सांगितले) नाही असें म्हणशील तर तर्वे नाही. कारण तशा रीतीने (म्हणजे वरील सांगितलेल्या साम्यामुळे) ज्याच्या योगाने चित्र ब्रह्माचे ठिकाणी लागते तशा (गायत्री शब्दा-) नै (ब्रह्म) सांगितले आहे. इतर ठिकाणीही असेंच दिसून येते.’

१. ‘ हृदय ’ हें ब्रह्माचे नगर आहे, त्याच्या पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा चार दिशांना चार आणि ऊर्ध्व दिशेस एक भिकून पांच द्वारे आहेत; व त्या पांच द्वारांमध्ये क्रमाने प्राण, व्यान, अपान, समान आणि उदान असें पांच द्वारपाल आहेत अशी श्रुतीने ब्रह्माचे ध्यानाकरितां कल्पना केली आहे. हा द्वारपालांना ब्रह्मपुरुष असें म्हणतात. (भा. र.)

२. २४ सूत्राच्या आरंभांचे वाक्य पढा.

उपदेशमेदान्नेति चेन्नोभयस्मिन्नप्यविरोधात् ॥ २७ ॥

२७ उपदेश मिन्न असल्यामुळे (मागील वाक्यांतील ब्रह्म पुढील वाक्यांत ओळखतां येत नाहीं) असें म्हणशील तर तसें नाहीं; कारण दोन्ही तच्छेच्या (उपदेशानें ओळखीला) बाध येत नाहीं. (१०)

आतां पूर्वपक्ष्यानें जें विधानें केले आहे की ‘ बुलोकांत जें अमर्त्य आहे तें याचे तीन पाय होत ’ या श्रुतीमधील ‘ बुलोकांत ’ या सप्तमीने बुलोक ब्रह्माचा आधार आहे असा मागील वाक्यांत उपदेश केला आहे. येथें पुन्हां ‘ आतां जें या बुलोकाहून वर ’ या श्रुतीमधील ‘ बुलोकाहून ’ ही पंचमी बुलोक ब्रह्माची मर्यादा आहे असा उपदेश करते, तेव्हां अशा रीतीने उपदेश भिन्न असल्यामुळे (मागील वाक्यांत जें चतुष्पादात्मक ब्रह्म सांगितले आहे) तेच येथें विवक्षित आहे असें ओळखतां येत नाहीं या विधानाचे खंडन करणे अवश्य आहे. तर मग, आम्ही असें म्हणतो कीं तुं दिलेला दोष आम्हां-वर येत नाहीं, कारण दोन्ही तच्छेच्या उपदेशानें ओळखीला बाध येत नाहीं; म्हणजे सप्तमीने केलेला उपदेश घेतला किंवा पंचमीने केलेला उपदेश घेतला तरी (मागील वाक्यांतील ब्रह्म प्रकृत वाक्यांत विवक्षित आहे असें) ओळखण्याला अडचण पडत नाहीं. ज्ञाडाच्या शेंड्यारीं संबद्ध असलेल्या बहिरीससाण्याच्या संबंधाने ‘ ज्ञाडाच्या शेंड्यावर बहिरीससाणा आहे ’, तरेच, ‘ ज्ञाडाच्या शेंड्याहून वर बहिरीससाणा आहे ’ असें दोन्ही तच्छेच्यांने लोक व्यवहारांत बोलतात असें आढळून येते; लाग्रमाणेच बुलोकींच असलेल्या ब्रह्माच्या संबंधाने ‘ ब्रह्म बुलोकावर आहे ’ असा उपदेश केलेला आहे.

दुसरे लोक या सूत्राचा अशा तच्छेच्यांने अर्थे करितात:—ज्याप्रमाणे बहिरीससाणा ज्ञाडाच्या शेंड्यारीं संबद्ध नसूनही त्याच्या संबंधाने ‘ज्ञाडाच्या शेंड्यावर बहिरीससाणा आहे’, तरेच, ‘ज्ञाडाच्या शेंड्याहून वर बहिरीससाणा आहे’, असें दोन्ही तच्छेच्यांने लोक व्यवहारांत बोलतात असें दिसून येते, त्याप्रमाणेच ब्रह्म बुलोकाहून वर असूनही तें बुलोकीं आहे असा उपदेश केला आहे. तेव्हां मागील वाक्यांत निर्दिष्ट केलेले ब्रह्माच येथे विवक्षित आहे असें ओळखतां येते.^३ यावरून परब्रह्माच ज्योति शब्दानें घेतलें पाहिजे असें सिद्ध झाले. (२७)

१. सूत्र २४ पान ११६ ओळी ५-७ पहा.

२. सूत्राच्या या दोन अर्थांमध्ये मेद असा आहे:—प्रथम अर्थी बुलोकाचीं संबद्ध जें ब्रह्म त्याला अनुलक्षून बुलोक त्याला आधार आहे असें मुख्य रीतीने सांगितले आहे. दुसर्या अर्थी बुलोकाचीं जें ब्रह्म संबद्ध नाही त्याला अनुलक्षून बुलोक त्याला मर्यादा आहे असें मुख्य रीतीने सांगितले आहे.

[येथून अकराव्या अधिकरणाला आरंभ क्षाला आहे. हा अधिकरणामध्ये २८ सूत्रापासून ३१ सूत्रापर्यंत ४ सूत्रे आहेत. सारांशः—(स. २८) येथे कौषीतकि ब्राह्मणोनिषदां-टील एक वाक्य घेऊन त्यांतील प्राण शब्दाच्या अर्थावद्दल वाद केला आहे. प्राण शब्दाचे प्राणवायु, प्राणदेवता, जीव आणि परमेश्वर असे चार अर्थ आहेत; व या चौघांचीही प्रकृत वाक्यांत चिन्हे आहेत. आतां येथे पूर्वपक्षाचे म्हणणे असे आहे की प्राण शब्दाचा प्राणवायु हाच अर्थ व्यावा; कारण तो अर्थ प्रसिद्ध आहे. यावर सिद्धांत्याचे उत्तरः—मारील व पुढील वाक्यांचा एकंदर संदर्भ पाहिला असतां प्रकृत वाक्यांत परमेश्वर हाच अर्थ घेतला पाहिजे असे समजते. कारण ‘अल्यंत हितकारक गोष्टीनी प्राप्ति’ व ‘सर्व कर्मीचा क्षय’ या दोन गोष्टी परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही वस्तूच्या ज्ञानापासून संभवत नाहीत. तरेच ‘प्रज्ञात्म-कल्प आनंद वैगेर धर्म, पुण्यपापांपासून अलिं राहें, लोकांकळून पुण्यपापे करविणे, अमर्यादित ऐश्वर्य’ हा सर्व गोष्टी परमेश्वरावांचून अन्य वस्तूच्या ठिकाणी संभवत नाहीत; आणि ह्याच गोष्टी येथील प्रकरणांत सांगितल्या आहेत. (स. २९) यावर पूर्वपक्षाचे म्हणणे असे आहे की, प्राण शब्दाचा अर्थ ‘इंद्र देवता’ असाच घेतला पाहिजे. कारण या ठिकाणी वका इंद्र आहे. आतां, वक्तृत्व हा धर्म निर्गुण अशा ब्रह्माचे ठिकाणी संभवत नाही. तरेच, ‘त्वष्ट्याला भारणे’ वैगेर गोष्टीही शरीररहित ब्रह्माचे संबंधाने छुक्ते नाहीत. आतां, प्राण शब्दाचा इंद्र हा अर्थ जरी प्रसिद्ध नाही तरी प्राण शब्दाचा वल हा अर्थ प्रसिद्ध आहे व वलाची देवता इंद्र आहे म्हणून प्राण शब्दाचा इंद्र हा अर्थ घेतां येतो. यावर सिद्धांत्याचे उत्तरः—या अव्यायांत परमेश्वरासंबंधाने पुष्कल गोष्टी सांगितल्या आहेत. त्या ह्याः—‘आयुष्य वाढविणे किंवा कमी करणे, सर्व इंद्रियांचा आधार असणे, शरीराला घारण करणे, वका होणे, सर्वांचे अधिष्ठान होणे’ इत्यादि. आतां प्राण शब्दाचा देवता हा अर्थ घेतला तर ह्या गोष्टी मुळीच छुलणार नाहीत. यावरून प्राण शब्दाचा परमेश्वर हाच अर्थ घेतला पाहिजे असे खिद होते. (स. ३०) आतां, प्राण शब्दाचा अर्थ जर परमेश्वर असो आहे तर ‘इंद्राने’ भी प्राण आहे असे करू म्हटले? या शंकेचे उत्तर असे आहे की इंद्राला ब्रह्मसाक्षात्कार क्षाला असल्यामुळे त्याला ‘भी ब्रह्म झाहे’ असे ज्ञान शाल्यावरून त्याने ‘भी प्राण आहे’ असे म्हटले आहे ते रास्ताच आहे. जरें वामदेव कणीला ब्रह्मसाक्षात्कार क्षाल्यामुळे ‘सर्व भीच आहे’ असे त्याला ज्ञान शाल्यावरून ‘भीच भनु, भीच सूर्य’ असे त्याने म्हटले तरेच हे होय. (स. ३१) पुन्हा पूर्वपक्षी म्हणतो की या अध्यायांत जरी ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे तरी हा वाक्यांत प्राण शब्दाचा परमेश्वर हा अर्थ न घेता जीव किंवा प्राणवायु असाच अर्थ घेतला पाहिजे. ह्याची कारणे दोन आहेत. (१) येथे जीव व प्राणवायु यांची चिन्हे या वाक्यांत सांगितली आहेत. ती अशी—‘वक्तृत्व जाणावै’ असे येथे सांगितले आहे. आतां ‘वक्तृत्व’ हा धर्म तर जीवालाच संभवतो. तरेच ‘ब्रह्माली प्राण शरीराला उमे करतो’ असेही सांगितले आहे. आतां ‘शरीराला उमे करणे’ हा धर्म तर प्राणवायुचाच होय. आतां प्राणाला प्रशारूपी म्हणजे शानरूपी असे जे म्हटले आहे ते प्राण शब्दाने जीव घेतला असतां जीव हा चेतन असल्यामुळे त्या जीवाला वरोवरच छुक्तेत. पण, प्राणवायु घेतला तरी त्यालाही प्रशारूपी असे म्हणतां येईल. कारण, प्राणवायु हा इंद्रियांचा आधार आहे, आणि इंद्रिये तर ज्ञानाची साधनेचे होते. (२) शिवाय, ‘जो प्राण तीच प्रज्ञा व जी प्रज्ञा तोच प्राण’ या वाक्यांत प्राण व प्रज्ञा यांमध्ये ऐक्य सांगितले आहे; व ‘या शरीरामध्ये प्राण व प्रज्ञा हे दोधे जोडीनें राहतात व ह्या शरीरातून जोडीनेच जातात’ या वाक्यांत प्राण

व ग्रन्थ यांमध्ये निरालेपणाही दाखविला आहे. आतां प्राण शब्दाचा अर्थ जीव किंवा प्राण-वायु यांपैकी कोणताही वेतला तरी शरीरामध्येच ते दोघेही प्रश्नेहून निराले राहणारे आहेत. तेव्हा त्यांच्यामध्ये जो निरालेपण सांगितला आहे तो बरोबरच आहे; व ते दोघे नेहमी जोहीने राहतात, एकमेकाला सोडून कधीच राहत नाहीत यामुळे त्यांमध्ये जें ऐक्य सांगितलें आहे तेही बरोबरच आहे. पण जर प्राण शब्दाने परमात्मा वेतला तर मात्र परमात्म्यापेक्षां निरालेपण कोणत्याही वस्तूला सांगतां येत नाही. यावर सिद्धांत्याचें उत्तर:—जर प्राण शब्दाचा जीव किंवा प्रश्नवायु असा अर्थ वेतला तर येथे तीन वस्तूंच्या उपासना सांगितल्या आहेत असे म्हणावै लागेल; पण तसें मानणे बरोबर नाही. कारण, उपक्रम व उपसंहार यांवरून या सर्व प्रकरणाचें एकत्र तात्पर्य आहे असे सिद्ध होतें. पूर्वपक्षाने वर दिलेली दोन्ही कारणे बरोबर नाहीत. (१) जरी येथे जीव व प्राणवायु यांची चिन्हे आहेत तरी तीं चिन्हे परमात्म्याची आहेत. असेही म्हणतां येतें कारण, जीव व प्राणवायु हे परमात्म्याच्या अस्तव त्याचीन असत्यामुळे त्यांनी केलेला सर्व गोष्ठी परमात्माच करतो असे म्हणतां येतें. पण जी असही परमात्म्याची चिन्हे दाखविली आहेत तीं मात्र तुळ्या भर्ती जीवाला किंवा प्राणवायूला कधीही लुढवितां येणार नाहीत. सिद्धाय, प्राण शब्दाचा परमात्मा हा अर्थ वेतला तर प्राण व ग्रन्थ यांमध्ये निरालेपणाचे जो व्यवहार केलेला आहे तो लागणार नाही असें जें दुं म्हटलें आहेत तेही बरोबर नाही. कारण ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति या दोन उपाधीमुळें प्रश्नारूप प्रश्न ग्राणरूप प्रश्नाहून निराले आहे अशी कल्पना करितां येते. तसेच, प्राण व प्रश्न हे एकत्र म्हणजे प्रश्नरूपच असत्यामुळे त्यांचे जें ऐक्य सांगितलें आहे तेही बरोबरच आहे. अथवा, वृत्तिकाराच्या भत्तप्रमाणे या सत्त्वाचा अभिप्राय असा जाणावा की जरी जीव व प्राणवायु यांची चिन्हे येथे आहेत तरी कांही त्रिसोऽव येत नाही. कारण, त्यांच्या द्वाराने परमात्म्याचीच उपासना येथे सांगितली आहे. म्हणजे एकाच परमात्म्याची एक स्वतःच्या घर्मानें, एक जीवाच्या घर्मानें यांणि एक प्राणवायूच्या घर्मानें अशा तीन प्रकारांनी उपासना सांगितली आहे. यावरून या भागात्मक्यांने ग्रन्थाचें प्रतिपादन केले आहे असे सिद्ध शाळे.]

प्राणस्तथानुगमात् ॥ २८ ॥

२८ प्राण (शब्द अवाचक आहे). कारण तसें तात्पर्य आहे. (११)

कौणिताकि ब्राह्मणोपनिषदमध्ये इदं आणि प्रतर्दन यांची आख्यायिका दिली आहे:— तिचा आरंभ असा आहे:—‘प्रतर्दन नांवाचा दिवोदास राजाचा मुलगा युद्ध करून व आपला पराक्रम दाखवून इंद्राच्या आवडल्या धर्मी आला’ (कौ. ३।१). त्या आख्यायिकेमध्ये असें म्हटले आहे:—‘तो (इदं) म्हणाला:—यी ग्रन्थात्मारूप प्राण आहे; त्या मला जीवित आणि अमर्य असे समजून भज’ (कौ. ३।२). तसेच पुढेही असे म्हटले आहे:—‘नंतर ग्रन्थात्मारूप प्राणच शरीराला धारण करून त्या (शरीरा—) ला उर्भे करितो’ (कौ. ३।३). तसेच असेही म्हटले आहे:—‘याणीला जाणून नये; वक्त्याला—(च) जाणावै, (कौ. ३।४). आणि शेवटी असे म्हटले आहे.—‘तो हा प्राणच प्रश्नात्मा, आनंदरूप,

जरारहित मरणरहित असा आहे' (कौ. ३।८) इत्यादि. आतां येयें संशय उत्पन्न होतोः—प्राण शब्दानें येयें फक्त वायु सांगितला आहे, किंवा देवतेचा आत्मा, किंवा जीव, किंवा परब्रह्म ? आतां कोणी म्हणेल की, 'म्हणूनच प्राण—(शब्द ब्रह्मवाचक आहे)' या सूत्रांत प्राण शब्दानें ब्रह्म सांगितले आहे असें सिद्ध केले आहे; व या वाक्यांतही 'आनंद' 'जरारहित' 'मरणरहित' इत्यादि ब्रह्माची चिन्हे सांगितली आहेत. तेव्हां या वाक्यांत पुन्हां संशय कसा संभवतो ? यावर आमचे उत्तर असें आहे की या वाक्यांत अनेक तद्देची चिन्हे सांगितली आहेत म्हणून संशय संभवतो. केवळ ब्रह्माचेच चिन्ह येयें उपलब्ध आहे असे नाही; तर इतरांचीही चिन्हे येयें उपलब्ध आहेत. उदाहरणार्थः— 'मलाच जाण' हे इंद्राचेच भाषण देवतेच्या आत्म्याचे चिन्ह आहे. 'या शरीराला धारण करून त्याला उमें करतो ? हे प्राणाचे चिन्ह आहे. 'वाणीला जाणू नये वक्तव्याला जाणावे' इत्यादि जीवाची चिन्हे होत. म्हणून येयें संशय उत्पन्न होणे रात्ता आहे. तेव्हां येयें प्रसिद्धीपुढे प्राण हा शब्द वायुवाचक आहे असे पूर्वप्रस्थाचे म्हणणे आहे. त्यावर आमचे उत्तरः—प्राण शब्द येयें ब्रह्मवाचक आहे, असे समजले पाहिजे. कशावरून ? तसेच तात्पर्य आहे म्हणून. प्राणासंबंधी वाक्यांचा जर पूर्वपरसंबंध ध्यानांत आणला तर त्या वाक्यांतील सर्व पदांचे ब्रह्म सांगण्याविषयीचे तात्पर्य आहे असे दिसून येते. आरंभी इंद्राने 'वर माग' असें म्हटल्यावर प्रतर्दिनाने 'तुझ्या मत्ताने मनुष्याला अत्यंत हितकारक असा वर तूच मला दे' या वाक्यांत परमपुरुषार्थस्त्रप वर मागितला, तेव्हां त्याला 'अत्यंत हितकारक' म्हणून ज्याचा उपदेश केला तो प्राण परमात्मा कसा होणार नाही ? परमात्म्याच्या ज्ञानावंचून इतर कशापासूनही अत्यंत हितकारक अशी चस्तु मिळणे शक्य नाही; कारण श्रुतीत सांगितले आहे:— 'त्याचेच ज्ञान झाले म्हणजे मनुष्य मृत्यु—(रूप संसारा—) च्या पार जातो; (संसाराच्या पार) जाण्याला दुसरा मार्ग नाही' (शे० ३।८). तसेच 'जो मला जाणतो त्याच्या लोकाला चौरी किंवा ब्राह्मणवरै किंवा (इतर) कोणत्याही कर्माने प्रतिबंध केला जात नाही' (कौ० ३।१) इत्यादि वाक्यांत जें सांगितले आहे ते प्राण शब्दानें ब्रह्म घेतले तरच संभवते. कारण, ब्रह्मज्ञानाच्या योगाने सर्व कर्माचा क्षय होतो ही गोष्ट पुढील श्रुतीमध्ये प्रसिद्ध आहे:— 'त्या कार्यकारणस्त्रप परमात्म्याचे दर्शन झाले म्हणजे त्याची सर्व कर्म नष्ट होतात' (मुंड० ३।२।८). शिवाय, प्राणाला प्रज्ञात्मा असे म्हटले आहे तेही प्राण या शब्दानें ब्रह्म घेतले

२. 'लोक' म्हणजे केलेल्या किंवा पुढे करावयाच्या पुण्यकर्माचे स्वर्गादिलोकरूपी. किंवा मीक्षरूपी फल. (र. श. दी.) मैक्सम्युलर साहेबांनी लोक शब्दाचा (जीवित) असा अर्थ केला आहे व तोच यीवोसाहेबांनी आपल्या भाषांतरांत घेतला आहे; पण हा अर्थ घेण्याचे त्यांनी कांही कारण दिले नाही.

३. या ठिकाणी मुळांत 'भूणहत्या' असा शब्द आहे. 'भूणहत्या' या शब्दाचा कोशांत 'शर्मपात' असा अर्थ संपर्कतो. परंतु शंकरानंदांनी त्याचा 'वेदाध्ययन केलेल्या दत्तम ब्राह्मणाचा वच' असा अर्थ केला आहे व हाच अर्थ आख्या नेहे केला आहे,

तरच जुळ्यें. कारण (एर्वी) अचेतन वायूला परमात्मा म्हणजे संभवत नाहीं. त्याप्रमाणेच शेवटीही ‘आनंदरूप, जरारहित, मरणरहित’ या वाक्यांत सांगितलेले आनंदत्व वगैरे प्रेतावांचून अन्यत्र ठिकाणी चांगल्या रीतीने संभवत नाहीं. शिवाय, ‘तो चांगल्या कर्मने आधिक होत नाहीं, किंवा वाईट कर्मने कमी होत नाहीं; एखादा मनुष्याला ह्या लोकाच्या वर (ह्याला) न्यावासा वाटला म्हणजे हाच त्याच्याकडून वाईट कर्म करवतो; हा सर्व लोकांचा अधिपति आहे; सर्व लोकांचा स्वामी आहे’ (कौ० ३।८) इत्यादि वाक्यांमध्ये सांगितलेले सर्व, प्राण या शब्दाने परब्रह्म घेतले म्हणजेच नीट समजते; मुख्य प्राण घेतला असतां समजत नाहीं. यावरून येथे प्राण म्हणजे ब्रह्मच (असें समजावे). (२८)

न वक्तुरात्मोपदेशादिति चेदध्यात्मसंबन्धभूमा ह्यास्मिन् ॥ २९ ॥

२९ वक्त्यानें आपल्या स्वतःविषयी उपदेश केला असल्यामुळे (प्राणशब्द ब्रह्मवाचक नाही) असें ह्याणशील तर (तसें नाहीं). कारण ह्या (अध्यात्मा-) मध्ये अध्यात्म्याच्या संबंधानें पुष्कळ गोष्टी (सांगितल्या) आहेत. (११)

‘प्राण शद्व ब्रह्मवाचक आहे’ असें जे तुम्ही प्रतिपादन केले आहे त्यावर मी आक्षेप आणतो. तो असाः—प्राणशब्दाने परब्रह्म घेतां येत नाहीं. कशावरून ? वक्त्यानें आपल्या स्वतःविषयी उपदेश केला आहे यावरून. इंद्र नामक एक शरीर धारण करणारी विशेष प्रकारची देवता ह्या ठिकाणी वक्ता आहे. ह्या वक्ता ग्रतदेनापाशी ‘मलाच जाण’ असा उपक्रम करून ‘मी प्रज्ञात्यारूप प्राण आहे’ असें स्वतःविषयी ‘मी’ शब्द योजूल बोलला आहे. तेहीं वक्त्याचा आत्मा अशा रूपाने वरिंदेला जो ह्या प्राण तो ब्रह्म कसा होईल ? ब्रह्माचे ठिकाणी तर वक्तुरूप संभवत नाहीं. कारण, श्रुती सांगतात कीं ‘ते वाणीरहित, मनरहित आहे’ (बृ० ३।८।८). पुढेही वक्त्यानें (म्हणजे इंद्रानें) ‘ज्याचा शरीराशीच संबंध आहे व ज्या ब्रह्माचे ठिकाणी कर्हीही संभवणार नाहीत’ अशाच गोष्टी सांगून आपली बढाई मारिली आहे. उदाहारणार्थः—‘मी तीन ढोकीं असलेला लष्ट्याचा मुळांगा मारला’, ‘मी अरुमुख यतीना लांडग्यांच्या स्वाधीन केले’ इत्यादि. आतां इंद्राला प्राण असें जे म्हटले आहे तेही इंद्र बलवान् असल्यामुळे बरोबैर आहे. कारण (श्रुतीवरून) ‘प्राण खरोखर बल आहे’ असें समजते. व बलाची देवता इंद्र हें तर प्रसिद्ध आहे. कारण, एखादा बलाच्या कामाला ‘ही इंद्राचीच कृति’ असें (लोक) बोलतात. आतां देवतेच्या आत्म्याला प्रज्ञात्मा असें म्हटले आहे, तेही देवतेचे

१. ‘विश्वरूप’ नांवाचा ब्राह्मण.

२. ज्यांच्या तोंडीं कर्हीही वेदान्तवाक्य असत नाहीः—म्हणजे वेदवाश.

३. म्हणजे प्राण शब्द ‘बल’ या अर्थाचा वाचक असल्यामुळे ‘बलदेवता’ या अर्थाचा लक्षक होतो हे वरोबरच आहे.

अप्रतिहत ज्ञान असल्यामुळे संभवते. कारण, 'देवतांना अप्रतिहत ज्ञान असते, असे लोक बोलतात. तेव्हां अशा रीतीने 'वाक्यांत देवतेच्या आत्म्याच्चाच उपदेश केला आहे' असे निंश्चित ज्ञाल्यामुळे 'अत्यंत हितकारक', वैरे संबंधाची जी वाक्ये आहेत तीही संभवतील तर्शी या देवतेच्या आत्म्यासंबंधानेच लावार्ही. यावरून वक्ता जो इंद्र त्याने आपल्या स्वतःविषयी उपदेश केला असल्यामुळे 'प्राण शब्द ब्रह्माचक नाही' असे सिद्ध झाले. या पूर्वपश्याच्या आक्षेपाचे आग्ही असे निरसन करतोः— ह्या अध्यायामध्ये अध्यात्म्याच्या संबंधाने पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत; म्हणजे अध्यात्मा जो प्रत्यगात्मा त्याच्या संबंधाने ह्या अध्यायामध्ये पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आढळून येतात. उदाहरणार्थः— 'जोपर्यंत प्राण या शरीरांत राहतो तोपर्यंत आयुर्ष्य असते' (कौ० ३।२) ही श्रुति 'आयुर्ष्य देण्याची किंवा काढून घेण्याची स्वतंत्र शक्ति प्रज्ञात्मारूप प्राण जो प्रत्यगात्मा त्यालाच आहे' असे सांगते; 'मागून उत्पन्न ज्ञालेल्या एका विशिष्ट देवतेला आहे, असे सांगत नाही. तसेच, '(प्राण) असल्ला तरच प्राणाला श्रेष्ठत्व प्राप्त होते, (कौ० ३।२) या श्रुतीत 'प्रत्यगात्मा जो प्राण तोच इंद्रियांचा आधार आहे' असे सांगितले आहे. तसेच 'प्रज्ञात्मारूप जो प्राण तोच या शरीराला धारण करून त्याला उमें करतो' (कौ० ३।३) व 'वाणीला जाणू नये, वक्त्यालाच जाणावे' (कौ० ३।४) असा उपक्रम करून 'ज्याप्रमाणे रथा—(च्या चाका—) चे पुढे अरांवर बसविलेले असतात व अरे तुंबावर बसविलेले असतात, त्याप्रमाणे या भूतमैत्रा प्रज्ञामात्रावर अधिष्ठित ज्ञाल्या आहेत व प्रज्ञामात्रा प्राणावर अधिष्ठित ज्ञाल्या आहेत तो ह्या प्राणच आनंदरूप जरारहित मरणरहित प्रज्ञात्मा आहे' (कौ० ३।८) या वाक्यांत 'विषय आणि इंद्रिये यांचे जे व्यवहार तेच कोणी अरे, त्या अरांच्या तुंबस्थानीं प्रत्यगात्मा आहे' असे सांगून शेवटी त्या प्रत्यगात्म्याचाच 'तो माझा आत्मा आहे असे जाणावे'

४. आत्मा म्हणजे देह, त्याचे ठिकाणी जो जाणला जातो तो प्रत्यगात्मा.

५. आयुर्ष्य म्हणजे देहामध्ये प्राणवायूचा संचार. तेव्हां 'जोपर्यंत प्राण राहतो तोपर्यंत प्राणवायू संचार करितो' असे श्रुतीचे सांगणे प्राण या शब्दाने ब्रह्म हा अर्थ घेतला नाही तर निरर्थक होईल.

६. या ठिकाणी मुळांत 'अस्तित्वे च' असा श्रुतीचा पाठ आचार्यांनी घेतला आहे. परंतु कौपीतकि उपनिषदामध्ये 'अस्तित्वेव' असा पाठ सांपडतो; व या श्रुतीचा अर्थ-ही तेथें शंकरानंदांनी निराळा केला आहे (कॉवेलकृत कौ. उप. ची आवृत्ति पहा). गोविंदानंद व आनंदगिरि तर असे म्हणतात कीं आचार्यांनी या ठिकाणी ही श्रुति दाखल न करितां दुसरीच क्षुति सारांश रूपाने दाखल केली आहे.

७. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतांना, आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध त्यांना 'भूतमात्रा' असे म्हणतात. श्रोत्र, त्वक्, चक्षु, जिव्हा आणि प्राण ह्या पांच इंद्रियांना आणि त्यापासून होणाऱ्या पांच प्रकारच्या ज्ञानांना 'प्रज्ञामात्रा' असे म्हणतात.

(कौ० ३।८) असा उपसंहार केला आहे. हा उपसंहार प्राण या शब्दानें प्रत्यगात्मा घेतला तरच चागला जुळ्यो; मागून उत्पन्न ज्ञालेली देवता घेतली तर जुळत नाहीं. आणि ‘जो प्रत्यगात्मा तेंच ब्रह्म’ असें सांगणारी ‘हा आत्मा सर्वसाक्षी ब्रह्म आहे’ (बृ० २।५।१९) अशी दुसरी श्रुति आहे. तेळ्यां प्रत्यगात्म्याच्या संबंधाने हा ठिकाणी पुष्कल गोष्टी सांगितल्या असल्यामुळे येथे ब्रह्माचाच उपदेश केला आहे, देवतेच्या आत्म्याचा केला नाहीं असें सिद्ध झाले. (२९)

तर मग वक्त्यानें आपल्या स्वतःविषयीं जो उपदेश केला आहे तो कसा ? (या) शेंकर्चे सूत्रकार उत्तर देतात :-)

शास्त्रदृष्ट्या तूपदेशो वामदेववत् ॥ ३० ॥

३० (इंद्राचा स्वतःविषयोचा) उपदेश त्याला वामदेवाप्रमाणे शास्त्रोक्त साक्षात्कार असल्यामुळे होय. (११)

इंद्रनामक देवतेच्या आत्म्याला ‘मी परब्रह्म आहें’ असा स्वतःसिद्ध साक्षात्कार असल्यामुळे त्यानें ‘मी स्वतः परमात्मा आहें’ असें शास्त्रोक्त रीतीने जाणून तसाच उपदेश ‘मलाच तूं जाण’ या वाक्यानें केला आहे. ज्याप्रमाणे ‘वामदेव कळषीला त्या ह्या (ब्रह्मा-) चा साक्षात्कार ज्ञाल्यावर मी मनु झाले, मी सूर्य झाले असें ज्ञान झाले’ (बृ० १।४।१०) त्याप्रमाणेच (इंद्राला ज्ञान झाले). कारण श्रुतीत म्हटले आहे:- ‘देवांमध्ये ज्याला ज्याला म्हणून (ब्रह्माचे) ज्ञान झाले तोच तें (ब्रह्म) झाला ’ (बृ० १।४।१०). आतां जें तूं विधान केले आहेस की इंद्राने ‘मलाच तूं जाण’ असें बोद्धन ‘त्वष्ट्याच्या मुलाला मारणे’ वैगैरे जे शरीराचे धर्म त्यांचेच वर्णन करून स्वतः ची फुशारकी मारिली, त्या विधानाचें खंडन करणे अवश्य आहे. तर मग आम्ही असें म्हणतों की त्वष्ट्याच्या मुलाला मारणे कीरे पराक्रमाचा जो उपन्यास केला आहे तो ‘ज्या अर्थी मी असे पराक्रम केले आहेत त्या अर्थी मलाच तूं जाण’ अशा रीतीने इंद्राला जाणप्यास प्रवृत्त व्हावें म्हणून इंद्राची स्तुति करावी अशाकरितां नव्हे. तर मग कशाकरितां ? ‘(ब्रह्म-) ज्ञानाची स्तुति करावी’ एवढ्याकरितां. कारण त्वष्ट्याच्या मुलाला मारणे वैगैरे साहसाच्या कृत्यांचा उपन्यास करून श्रुतीने पुढील वाक्यांत ज्ञानाचीच स्तुति चालविली आहे:-‘त्यामुळे त्या माझ्या केसालाहि धक्का नाहीं. जो मला जाणतो त्यानें कसलेही कृत्य केले तरी त्याच्या लोकाला धक्का नाहीं’ (कौ० १।२). याचा भावार्थ असा कीं:-असर्ली भयंकर कृत्ये जरी मीं केली आहेत तरी देखील ब्रह्म झालेला जो मी त्या माझ्या एका केसालाहि इजा पोहोचली नाहीं. म्हणून माझ्याहून निराळा मनुष्य जरी असला तरी देखील जर तो मला (ब्रह्म) असें जाणील तर त्यानें कसलेही कर्म केले असले तरी त्याच्या लोकाला प्रतिबंध होणार नाहीं. (या श्रुतीवरून ‘ज्ञान श्रेष्ठ

१. हा स्वतःसिद्ध साक्षात्कार इंद्रानें भागील जन्मीं आत्म्याचें श्रवण, मनन इत्यादि क्षेलेले असल्यामुळे प्रात झालेला आहे.

आहे ' असें सिद्ध जाले) . परंतु या ठिकाणी जाणावयाची वस्तू म्हणाल तर ' मी प्रज्ञा-
त्मारूप प्राण आहे ' या पुढील वाक्यांत सांगितलेले ब्रह्मच होय. तेव्हां ' या भागामध्ये
ब्रह्माचेच प्रतिपादन केले आहे ' असें सिद्ध जाले. (३०)

जीवमुख्यप्राणलिङ्गान्वेति चेन्नोपासात्रैचिद्ध्यादश्रितत्वादिह तद्योगात् ॥३०॥

३१ जीव आणि मुख्य प्राण यांची चिन्हे (सांगितर्ळी) असल्यामुळे
या (भागांत ब्रह्म विवक्षित) नाहीं असें म्हणशील तर तसें नाहीं.
कारण अशा (रीतीने) तीन प्रकारच्या उपासना सांगितल्या
असें होईल; (शिवाय, हा अर्थ द्वारा ठिकाणीही) स्वीकारला
आहे; आणि येथेही त्यांचा (म्हणजे ब्रह्माच्या चिन्हांचा)
संबंध सांगितला आहे. (११)

जरी येथे अद्यात्म्यासंबंधी पुष्कल गोष्टी सांगितलेल्या दिसत असल्यामुळे मागून
उत्पन्न जालेल्या देवतात्म्याचा उपदेश केला नाही हें सिद्ध आहे तरी त्यावरून ' या
भागांत ब्रह्माचेच प्रतिपादन केले आहे ' असें सिद्ध होत नाहीं. कां? जीवाची व मुख्य-
प्राणाची चिन्हे येथे (सांगितर्ळी) आहेत म्हणून. या भागामध्ये ' वाणीला जाणू नये,
वक्त्याला जाणावे ' हें जीवाचे चिन्ह स्पष्ट उपलब्ध होत आहे. या ठिकाणी वाणी वैरे
साधनांनी काम करणारा देहादिकांचा स्वामी जो जीव तोच 'जाणावयाची वस्तू' आहे
असें सांगितले आहे. तसेच, (या भागांत) 'आतां प्रज्ञात्मारूप प्राणच हें शरीर धारण
करून त्याला उमें करतो ' हें मुख्यप्राणाचे चिन्हही (स्पष्ट उपलब्ध) आहे. ' शरीर-
धारण ' हा तर मुख्य प्राणाचा धर्म आहे. कारण प्राणंसंवादामध्ये वाणी वैरे प्राणांना
उद्देशून श्रुति बोलते:- 'वरिष्ठ प्राण त्यांना म्हणाला:- तुम्ही मोह पावू नका; मीच आपले
पांच भाग करून या शरीराला आधार देऊन तें धारण करितो' (प्र. २।३). जे लोक वरील
वाक्यांत 'हें शरीर धारण करून ' असा पाठ न वेतां 'ह्याला शरीराला धारण करून '
असा पाठ घेतात त्यांचे मताप्रमाणे 'ह्याला म्हणजे जीवाला किंवा इंद्रियांच्या समृद्धाला
धारण करून शरीराला उमें करितो' असा वरील वाक्याचा अर्थ करावा. जीवात्मा चेतन
असल्यामुळे जीकात्म्याला ' प्रज्ञात्मा ' असें जे म्हटले आहे तें देखील वरोबर आहे.
तसेच मुख्य प्राण जरी स्वतः अचेतन आहे तरी तो प्रज्ञेला साधनभूत जे इतर प्राण
(म्हणजे इंद्रिये) त्यांचा आधार असल्यामुळे त्यालाही ' प्रज्ञात्मा ' असें म्हणणे वरो-

१. वाणी, चक्षु, कर्ण आणि मन हे गौण प्राण आणि मुख्य प्राण यांच्यामध्ये श्रेष्ठ
कोण यावद्दल तंद्य त्याला. त्या तंद्याचा निकाल करायाकरितां ते प्रजापतीकडे गेले. त्यांने
सांगितलेले कर्णी जो गेला असतां शरीर पतन पावेल तो श्रेष्ठ, वाणी वैरे गौण प्राण गेले तरी
शरीर पतन पावले नाहीं, कक्ष वाणी वैरेच्या किंवा बंद राहिल्या. परंतु मुख्य प्राण गेल्या-
वरोबर पतन पावले, म्हणून मुख्य प्राण श्रेष्ठ ठरला. या गोष्टीबद्दल (छा. ५।१।७) पहा.
शां. भा.....१७

बरच आहे. (प्राण या शब्दानें) जीव आणि मुख्य प्राण असे दोन्हीही घेतले म्हणजे त्या दोघांचा सहवास असल्यामुळे 'जो प्राण ती प्रज्ञा, जी प्रज्ञा तो प्राण' (कौ. ३।३) असा अभेदानें, तसेच ते दोघे स्वरूपतः भिन्न असल्यामुळे 'कारण हे दोघे शरीरामध्ये बरोबर वास करितात, व (शरीरांतरून) बरोबरच निधून जातात ' (कौ. ३।४) असा भेदानें, अशा रीतीनें दोन्ही तळांनीं या दोघांचा निदेंश करणे संभवते. परंतु प्राण या शब्दानें ब्रह्म घेतले तर कोण कोणापासून भिन्न होईल ? तेव्हां ह्या ठिकाणीं ' प्राण या शब्दापासून जीव आणि मुख्य प्राण यांपैकी एकाची किंवा दोघांची-(ही) प्रतीति होईल, परंतु ब्रह्माची होणार नाही ' असे सिद्ध झाले.

या पूर्वपक्षावर आमचे उत्तरः— तू म्हणतोस तसें नाही. कारण, तुझे म्हणणे कबूल केले तर तीन प्रकारच्या उपासना सांगितल्या असें होईल; म्हणजे जीवाची उपासना, मुख्य प्राणाची-उपासना व ब्रह्माची उपासना अशा तीन उपासना येथे सांगितल्या असें होईल. 'एकाच भागामध्ये तीन उपासना सांगितल्या ' असे मानणे बरोबर नाहीं. ह्या भागांचा उपक्रम आणि उपसंहार यांवरून 'हा एकच भाग आहे' असे समजते. श्रुतीनें 'मलाच तूं जाण' असा उपक्रम करून 'मी प्रज्ञारूप प्राण आहें; त्या मला जीवित आणि अमर्त्य असे मानून भज' असे म्हणून शेवटी असे म्हटले आहे:—'तो हा आनंद-रूप, जरारहित, मरणरहित प्रज्ञात्मारूप प्राणच आहे'. यावरून 'या भागाचे उपक्रम आणि उपसंहार हे दोन्ही एकसारखेच आहेत' असे दिसून येते. म्हणून 'या भागामध्ये एकच विषय (मुख्य रीतीनें) प्रतिपादिला आहे' असे मानणे बरोबर आहे. वरे, 'ब्रह्माची चिन्हे दुसऱ्याकडे लावू' असे म्हणशील तर तसें तुला करितां येणार नाहीं. कारण, दहा भूतमात्रा आणि दहा प्रज्ञामात्रा ह्या ब्रह्माशिवाय दुसरीकडे कोठेही अधिष्ठित होऊं शकत नाहीत. शिवाय, इतर ठिकाणीही ब्रह्माची चिन्हे (सांगितली) असल्यामुळे प्राण शब्दाचा ब्रह्म हा अर्थ तेथे स्वीकारला आहे; आणि या भागांतही 'अत्यंत हित-कारक' इत्यादि गोष्टी सांगितल्यामुळे ब्रह्माच्या चिन्हांचा येथे संबंध आहे म्हणून 'येथेही ब्रह्माचाच उपदेश केला आहे' असे समजते. आतां जें तूं म्हटले आहेस कीं 'हें शरीर धारण करून त्याला उर्भे करतो' या वाक्यांत मुख्य प्राणाचेच चिन्ह सांगितले आहे, तें तुझे म्हणणे बरोबर नाहीं. कारण, प्राणाचा व्यापार परमात्म्यावर अवलंबून असल्या-मुळे 'परमात्म्याच्या ठिकाणीही तो व्यापार आहे' असे लक्षणेने म्हणतां येते. हीच गोष्ट पुढील श्रुतीतही सांगितली आहे:—'कोणताही मनुष्य प्राणाच्या योगाने किंवा अपानाच्या योगाने जगत नाहीं, तर ज्याच्या ठिकाणी हे दोघे राहतात अशा दुसऱ्या एकाच्या योगाने तो जगतो' (का. २।५।५); तसेच, जें तूं म्हटले आहेस कीं 'वाणीला जाणूं नये, वक्त्याला जाणावे या वाक्यांत जीवाचे चिन्ह सांगितले आहे' त्या म्हण-ण्यानेही 'प्राण शब्दाचा ब्रह्म अर्थ ध्यावा' या मताचे निरसन होत नाहीं. कारण 'ते तूं आहेस', 'मी ब्रह्म आहें' इत्यादि श्रुतीवरून 'जीव म्हणजे ब्रह्माहून एक अत्यंत भिन्न पदार्थ आहे असे होत नाहीं. ब्रह्माच खरोखरी जीव असून बुद्धि वगैरे उपाधीनी केलेल्या

भेदामुळे त्या ब्रह्मालाच 'कर्ता, भोक्ता' असें म्हणतात. तेव्हां त्या जीवाच्या उपाधीनी केलेले भेद बाजूला ठेवून व त्याचें खेर स्वरूप जें ब्रह्म तें दाखवून त्या प्रत्यगात्म्याकडे मनाची प्रवृत्ति ब्रह्माची याकरितां 'वाणीला जाणू नये, वक्त्याला जाणावे' इत्यादि वाक्यांत जो लाचा उपदेश केला आहे तो विरुद्ध होत नाहीं. 'जें वाणीने बोलले जात नाहीं, पण ज्याच्या योगानें वाणी बोलते, तेचं ब्रह्म तुं जाण; जें हे ब्रह्म म्हणून लोक भजतात तें (ब्रह्म) नव्हे' (के. १४) इत्यादि श्रुतीमध्ये देखील 'बोलणे वगैरे क्रिया करू प्यामध्ये गुंतलेला जो आत्मा तोच ब्रह्म होय' असे सांगितले आहे. आतां आणखी जें तुं म्हटले आहेस कीं 'हे दोघे या शरीरामध्ये बरोबर वास करतात व (या शरीरांतर) बरोबर-(च) निघून जातात' या वाक्यांत जो प्राण आणि प्रज्ञात्मा यांमध्ये भेद दाखविला आहे, तो 'प्राणशब्द ब्रह्माचक आहे' या मर्ती जुळत नाहीं, तेही तुऱ्हे म्हणणे बरोबर नाहीं. कारण ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति यांचे आश्रय जे बुद्धि आणि प्राण ते प्रत्यगात्म्याच्या उपाधी असल्यामुळे 'ह्या उपाधी मिन आहेत' असे मानण्यास हरकत नाहीं. परंतु या दोन उपाधीनी उपलक्षित जो प्रत्यगात्मा तो स्वरूपतः अभिन्न आहे म्हणून या दृष्टीने 'प्राण हाच प्रत्यगात्मा' असें या दोघांचे ऐक्य सांगण्याला कांही प्रत्यवाय नाहीं. अथवा, या सूत्राच्या उत्तर भागाचा असाही दुसरा अर्थ (केला) आहे:— ब्रह्माच्या भागामध्ये जीव आणि मुख्य प्राण याची चिन्हे जरी सांगितलीं तरी देखील कांहीं विरुद्ध होत नाहीं. कां? कारण तीन प्रकारची उपासना सांगितली आहे. म्हणजे या भागांत ब्रह्माची उपासना तीन प्रकारांनी सांगितली आहे:—एक प्राणाच्या रूपानें, एक प्रज्ञेच्या रूपानें, व एक स्वतःच्या रूपानें. 'मला जीवित व अमर्य असें समजून भज,' 'आयुष्य प्राण आहे,' 'हें शरीर धारण करून त्याला उभे करतो; 'म्हणून यालाच 'उक्थ' असे समजून भजावे; 'या श्रुतीमध्ये प्राणाचे रूप सांगितले आहे. 'आतां या प्रज्ञेमध्ये सर्व भूते एक करीं होतील याचे विवरण करूं' (कौ० ३-४) असा उपक्रम करून 'वाणीने या प्रज्ञेलै एक अवयव दिला. नाम हा त्या (प्रज्ञे-) चा बाहेर उत्पन्न केलेला विषय होय. प्रज्ञेच्या द्वाराने वाणीवर आरूढ होऊन वाणीच्या योगाने (आत्मा) सर्व नामे (बोलण्याकरितां) प्राप्त करून घेतो' (कौ० ३।५) या वाक्यांत प्रज्ञेचे रूप सांगितले आहे. 'त्या ह्या दहाही भूतमात्रा प्रज्ञेवर अवलंबून आहेत; ह्या दहा प्रज्ञामात्रा भूतावर अवलंबून आहेत; जर भूतमात्रा नसत्या तर प्रज्ञामात्रा नसत्या;

२. कांहीं कचांच्या समुदायाला 'उक्थ' असे म्हणतात. या ठिकाणी 'उक्थ' शब्दावर कोटी करून तो प्राणाला लावला आहे. प्राण शरीराला उत्थापित करतो म्हणून त्याला 'उक्थ' (वास्तविक रीतीने 'उत्थ') असे म्हटले आहे.

३. प्रश्ना म्हणजे बुद्धि. सर्व नामे व सर्व रूपे बुद्धीचा विषय असल्याची नी बुद्धीने शरीर आहेत अशी कल्पना केली आहे. यांपैकी नाम हे शारीर जागत दूरी केले म्हणजे वाणीच्या योगाने नामे हा विषय बुद्धीला प्राप्त होतो.

प्रज्ञामात्रा नसत्या तर भूतमात्रा नसत्या. ह्यांपैकी एकापासून कोणतीच गोष्ट सिद्ध होत नाही. 'ह्या (प्रज्ञामात्रा व भूतमात्रा खरोखर) भिन्न नाहीत; ज्याप्रमाणे रथाच्या (चाकाचे) पुढे अरांवर बसविलेले असतात व अरे तुंबावर बसविलेले असतात त्याप्रमाणेच ह्या भूत-मात्रा प्रज्ञामात्रांचे ठिकाणी अधिष्ठित आहेत व ह्या प्रज्ञामात्रा प्राणाचे ठिकाणी अधिष्ठित आहेत; तो ह्या प्रज्ञात्मारूप प्राणच होय' (कौ० ३।८) या वाक्यांत ब्रह्माचे रूप सांगितलेले आहे. तेव्हां एका ब्रह्माचीच उपासना या दोन उपाधीच्या रूपानें व स्वतःच्या रूपानें अशा तीन प्रकारांनी येथे विवक्षित आहे. 'तो मनोमय आहे, त्याचे प्राण हें शरीर आहे (छां० ३।१४।२) इत्यादि इतर ठिकाणी सुद्धां उपाधीच्या ब्रह्माची उपासना सांगितली आहे. तेव्हां येथेही असेच मानणे बरोबर आहे. कारण एकतर, या भागाचे जे उपक्रम आणि उपसंहार यावरून 'या भागामध्ये एकच विषय (प्रधान रीतीने) प्रतिपादिला आहे' असे समजातें; आणि दुसरे, प्राण, प्रज्ञा आणि ब्रह्म या तिघांचीही चिन्हे येथे उपलब्ध आहेत. तेव्हां यावरून ' ह्या भागाचा ब्रह्म ह्याच प्रतिपाद विषय आहे ' असे सिद्ध झाले. (३१)

४. या श्रुतीचा भावार्थ असा आहे :-हे दहा विषय बुद्धीदून अभिन्न जीं इंद्रिये त्यांचेवर अवलंबून आहेत, व हीं दहा इंद्रिये विषयांवर अवलंबून आहेत; विषयांवांचून इंद्रिये हीं 'इंद्रिये' होत नाहीत, व इंद्रियांवांचून विषय हे 'विषय' होत नाहीत. अशा रीतीने विषय आणि इंद्रिये यांना परस्परांची अपेक्षा आहे, व या अपेक्षेमुळे विषय इंद्रियांहून भिन्न नाहीत; तर तीं दोन्ही एकच आहेत. तसेच इंद्रिये हीं प्राणापासून भिन्न नाहीत; तर प्राण आणि तीं एकच आहेत. ज्याप्रमाणे पटाळा तंतूंची अपेक्षा असल्यामुळे तीं दोन्ही एकच आहेत त्याप्रमाणेच वरीले गोष्ट आहे.

अध्याय १ पाद १ समाप्त.

शांकरज्ञानसूत्रभाष्य

अध्याय १ पाद २

[येथून पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या पादाला आरंभ काळा आहे. क्षा पादामध्ये सात अधिकरणे आहेत. त्यांपैकी पहिल्या अधिकरणामध्ये आठ सूत्रे आहेत. सारांशः—(स. १) पहिल्या पादामध्ये ‘ब्रह्म हैं जगाच्या उत्पत्ति-स्थिति-ल्यांचे कारण आहे’ असें सांगितले असल्यामुळे ‘ते ब्रह्म सर्वव्यापी आहे, नित्य आहे, सर्वत आहे, सर्वशक्तियुक्त आहे’ इत्यादि गोष्टीही अर्थात् सांगितल्यासारख्याच ज्ञात्या. तरेच, वेदान्तवाक्यांमधील कांही शब्दांच्या अर्थाबद्दल वाद करून शेषटीं त्या वाक्यांत ब्रह्माची चिन्हे स्पष्ट आहेत म्हणून, त्या शब्दांचा तेचे ‘ब्रह्म’ हाच अर्थ आहे असेही ठरविले. आतां कांही वेदान्तवाक्यांमध्ये ब्रह्माची चिन्हे स्पष्ट दिसत नाहीत; तेव्हां त्या वाक्यांतील कांही शब्दांच्या अर्थाबद्दल संशय येतो. तो संशय दूर करावा या हेतुने (सूत्रकारांनी) क्षा दोन पादांना आरंभ केला आहे. छांदोग्य उप-निषदामध्ये ‘आत्मा हा मनोमय आहे, त्याचे प्राण हैं शरीर आहे, तो क्रांतिमान् आहे, त्याचे ध्यान करावे’ (छां. ३।१४।२) असें वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये जी उपासना सांगितली आहे, ती जीवात्म्याची सांगितली आहे किंवा परमात्म्याची सांगितली आहे याविष्यी संशय येतो. आतां पूर्वपक्षाचे म्हणै असें आहे:—येचे जीवात्म्याचीच उपासना सांगितली आहे. कारण या वाक्यांत आत्म्याचा मन व प्राण यांच्याची जो संबंध सांगितलेला आहे तो जीवात्म्यालाच चुल्हतो; परमात्म्याला चुल्हत नाही. कारण ‘परमात्म्याला प्राण, मन वैगीरे कांही नाही’ असें श्रुतीवरूप समजते. आतां तुम्ही असें म्हणाल की ‘हैं सर्व ब्रह्म आहे’ या मागच्या वाक्यांत ब्रह्माचा साक्षात् ब्रह्म-शब्दानें उल्लेख केला आहे; तेव्हां त्याच्या पुढच्या यां वाक्यांत जीवात्मा घेतां येणार नाही, तर त्यावर माझे उत्तर असें की मागच्या वाक्यांत ब्रह्म सांगितलें आहे खरें, पण ते कशाकरितां सांगितलें याचा विचार तुम्ही केला नाही. जी पुढील वाक्यांत उपासना सांगितली आहे ती मनुष्यानें ‘शम’-युक्त होऊन करावी असें श्रुतीनें सांगितलें आहे. आतां ती उपासना शमयुक्त होऊन कां करावी याचे कारण सांगितलें पाहिजे; ते सांगण्याकरितां ‘हैं सर्व ब्रह्म आहे’ हैं वाक्य घातलें आहे. तेव्हां ‘शम’-युक्त होण्याचे कारण सांगण्याकरितां जर ब्रह्माचा उल्लेख केला आहे तर तेव्यावरूप ‘पुढें सांगितलेली उपासना देखील ब्रह्माचीच आहे’ असें करै म्हणतां येईल? शिवाय ज्याची उपासना करावी म्हणून सांगितलें आहे तो ‘मनोमय आहे, त्याचे प्राण हैं शरीर’ आहे असें स्पष्ट सांगितलें आहे; आणि ही तर जीवात्म्याचीच चिन्हे होत. आतां तुम्ही असें म्हणाल की जीवात्मा घेतला तर ‘तो सर्वकर्मा आहे, तो सर्वकाम आहे’ ही क्षुति चुलणार नाही. कारण सर्व प्रकारची कर्मे व सर्वप्रकारच्या इच्छा जीवात्म्याला संभवत नाहीत, तरी कांही आज्ज, कांही उद्या, कांही या जन्मी, कांही दुसऱ्या जन्मी, अशा रीतीने संभवतील, तरेच क्षुतीमध्येच ‘तो द्वदयाच्या आंत आहे, व तांडुलापेक्षांही लहान आहे’ हैं जैसे सांगितलें आहे तेही जीवात्म्यालाच चुलतें. कारण तो ‘द्वदयाच्या आंत’ आहे व ‘लहान’ ही आहे. पण ते परमात्म्याला मुर्लीच चुलत नाही. कारण, तो सर्व ठिकाणी असल्यामुळे ‘द्वदयाच्याच आंत’ आहे असें म्हणतां येत नाही; व तो सर्वोपेक्षां मोठा असल्यामुळे ‘लहान’

आहे असेही म्हणतां येत नाही. आतां 'पृथ्वीपेक्षां मोठा' असें जे म्हटले आहे तें जीवात्म्याला जुळत नाही असें म्हणाल तर तें बरोबर नाही. कारण येथे 'लहान आहे' व 'मोठा आहे' अशा दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत; पण एकच वस्तू एकाच कालीं लहान व मोठी असू शकत नाही; म्हणून यांपैकीं एकच गोष्ट घेतली पाहिजे. व ज्याअर्थी 'लहान आहे' ही गोष्ट अगोदर सांगितली आहे त्याअर्थी तीच घेणे चांगले. आतां 'मोठा आहे' ही गोष्ट जरी जीवात्म्याला मुख्य रीतीने जुळत नाही तरी अन्य रीतीने ती जुळवितां येहील. कारण, परमात्मा हा मोठा आहे व जीव आणि परमात्मा ह्यांचे ऐक्य आहे. तेव्हां परमात्म्याचा धर्म जीवाला आहे असे म्हणण्यास कांही दूरकर नाही. आतां, शेवटी 'हे ब्रह्म होय' असें जे सांगितले आहे तेयेही 'हे' या शब्दानें पूर्वी सांगितलेला जीवात्म्याचा घेऊन त्याचा 'ब्रह्म' या शब्दानें मोठेणा दाखविला आहे असें समजावे. एकदर्दीत 'येथे जीवात्म्याची उपासना सांगितली आहे' असे सिद्ध झाले. यावर सिद्धांत्याचे उत्तरः—येथे ब्रह्माचीच उपासना सांगितली आहे कारण सर्व ठिकाणी प्रसिद्ध जे (ब्रह्म) त्याचाच येथे 'मनोमयत्व वगैरे धर्मानीं युक्त' अशा रूपानें उपदेश केला आहे. 'जीवात्म्याची उपासना येथे सांगितली आहे' असे मानले तर चालू असलेली गोष्ट सोडून एकदम कांहीं तरी भलेतच सांगितल्यासारखे होइल. आतां 'हे ब्रह्म आहे' या मागील वाक्यांत जो ब्रह्माचा उल्लेख केला आहे तो शमयुक्त होण्याचे कारण सांगण्याकरितां केला आहे खरा, परंतु 'मुढील वाक्यांत त्या ब्रह्माचीच उपासना सांगितली आहे' असे मानले पाहिजे. कारण मागून ब्रह्माचेच प्रकरण चालू आहे व मागील वाक्यांत ब्रह्माचा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु जीवाचेच प्रकरणही नाही व त्याचा कोठे स्पष्ट उल्लेखही केला नाही. (सू. २) शिवाय 'येथे ब्रह्माचीच उपासना सांगितली आहे' असे मानण्याचे कारण असें आहे की विवक्षित गुण ब्रह्मालाच जुळतात. 'विवक्षित गुण' म्हणजे उपासनेकरिता सांगितलेले धर्म. येथे तो 'सत्यसंकल्प' आहे असें सांगितले आहे. सत्यसंकल्प म्हणजे ज्याच्या मनांतील गोष्ट सदा खरीच होते, तो होय. आणि असा तर एक परमात्माच आहे. कारण, त्याची शाकी कोणत्याही वेळी कोणत्याही कामांत कुंठित होत नाही. आतां जीवात्म्याची शक्ति तशी नाही हे तर आपणा सर्वांना ठाऊकच आहे. तसेच परमात्म्याला 'आकाशात्मा' असे म्हटले आहे. आकाशात्मा या शब्दाचे दोन अर्थ आहेतः—ज्याचा आत्मा म्हणजे स्वरूप आकाशाप्रभाणे मोठे आहे, किंवा ज्याचे आकाश हेच स्वरूप आहे. ह्या दोन्ही अर्थानीं परमात्म्याला 'आकाशात्मा' असे म्हणतां येते. कारण, तो सर्वव्यापीच आहे. पण जीवाला यांपैकीं एकाही अर्थाने आकाशात्मा असे म्हणतां येत नाही. आता 'तो मनोमय आहे, त्याचे प्राण हे शरीर आहे' हे जरी जीवाचे चिन्ह आहे, तरी जीवाचीं सर्व चिन्हे परमात्म्याला अवस्थ संभवतात. कारण परमात्मा हा सर्वांचा (अर्थात् जीवाचाही) आनंद आहे असे श्रुतिसृतींवरून कल्पते. आतां फरक एवढाच कीं ज्या ठिकाणी जीवात्म्याला संभवण्यासारखे वर्णन परमात्म्याला उद्देशून केले असेल तेथे सगुण-ब्रह्माची उपासना सांगण्याविषयीं श्रुतीचे तात्पर्य आहे, व ज्या ठिकाणी 'त्याला प्राण नाही, त्याला मन नाही, तो शुद्ध आहे' अशा तन्हेचे परमात्म्याचे वर्णन केले असेल तेथे निर्गुण-ब्रह्माची उपासना सांगण्याविषयीं तात्पर्य आहे असे समजावे. तेव्हां 'येथे परमात्म्याचीच उपासना सांगितली आहे' असे सिद्ध झाले. (सू. ३) शिवाय जीवात्म्याचे धर्म परमात्म्याला जुळवून दाखवितां येतात; पण 'सत्यसंकल्प', 'आकाशात्मा' वैग्रे जे परमात्म्याचे धर्म ते मात्र जीवात्म्याला कधीही चांगल्या रीतीने जुळवून दाखवितां येणार नाहीत. तेव्हां 'येथे

शारीर आत्म्याची उपासना सांगितली आहे' असें समजू नये. शारीर आत्मा म्हणजे जीवात्मा होय; कारण तो शरीरामध्ये असतो, आतां जरी परमात्माही शरीरामध्ये असतो तरी तो सर्वब्यापी असल्यामुळे शरीराच्या बाहेरही आहे, म्हणून त्या परमात्माला 'शारीर' असें म्हणत नाहीत. आणि जीव हा शरीरामध्येच असतो म्हणून त्यालाच शारीर आत्मा असें म्हणतात. (सू. ४) शिवाय 'येथे जीवात्म्याची उपासना सांगितली नाही' असें म्हणण्याचे आणखी कारण असें की 'मेत्यानंतर ह्याला भी प्राप्त करून घेईन' असें श्रुतींत सांगितले आहे. आतां या ठिकाणी प्रापक (प्राप्त करून घेणारा) जीवच देखा होय. तेव्हां प्राप्य वस्तु ब्रह्माच असली पाहिजे असें निश्चित होतें. कारण 'एकच जीव प्राप्य आणि प्रापक आहे' असें मानणे बरोबर नाही. शिवाय ज्याची उपासना करावयाची ती वस्तु जी उपासना करणारा त्याहून निराळीच असली पाहिजे. तेव्हां 'येथे परमात्म्याचीच उपासना सांगितली आहे' असें सिद्ध क्षालें. (सू. ५) शिवाय शतपथ ब्राह्मणामध्ये हेच प्रकरण चालू आहे, व तेथें तर 'जीवात्म्याची उपासना सांगितली आहे' असें म्हणतांच येत नाही. कारण 'आत्म्यात्म्या आंत हा हिरण्य पुरुष आहे' असें तेथे म्हटले आहे. आतां आत्मा म्हणजे जीवात्मा होय. तेव्हां त्याचे आंत असणारा पुरुष त्या जीवात्म्याहून निराळाच घेतला पाहिजे. त्याग्रमाण्याच येथेही जीवात्म्याहून निराळ्याची म्हणजे परमात्म्याची उपासना सांगितली आहे असें सिद्ध क्षालें. (सू. ६) भगवद्गीता वगैरे स्मृतींमध्येही 'परमात्मा जीवात्म्याहून निराळा आहे' असें सांगितले आहे. तेव्हां ज्याअर्थी हा दोहोंमध्ये भेद आहे त्याअर्थी येथे जीवात्म्याची उपासना न घेतां परमात्म्याचीच उपासना घेतली पाहिजे. शंका :— 'वास्तविक रीतीनें परमात्म्याहून निराळा जीवात्मा नाही' असें श्रुतिस्मृतींवरून समजतो. तेव्हा येथे जीवात्मा 'उपासक' आहे, व त्याहून भिन असा परमात्मा 'उपास्य' आहे असें म्हणणे बरोबर नाही. उत्तर :— हें म्हणणे खरें आहे. पण जसें एकाच आकाशाचे घट, पट वगैरे अनेक उपार्धीमुळे घटाकाश, पटाकाश वगैरे अनेक भेद कल्पिले जातात, तसेच शरीरे, हंद्रिये, मन वगैरे उपार्धीमुळे वास्तविक एक आत्मा असूनही त्याचे अनेक जीवलौही भेद कल्पिले जातात. तेव्हां या कल्पित भेदांमुळे 'जीवात्मा उपासक व परमात्मा उपास्य' असें आत्मज्ञान होण्याचे अगोदर म्हणतां येते. आत्मज्ञान क्षाले म्हणजे मात्र असें म्हणतां येत नाही. कारण त्या वेळी उपासकही कोणी नाहीं व उपास्यही कोणी नाहीं. (सू. ७) आतां श्रुतीमध्ये जो 'लहानपणा' व 'लहान आश्रय' सांगितला आहे, तो जीवात्म्याचे ठिकाणीच संमवत असल्यामुळे येथे जीवात्म्याचीच उपासना सांगितली आहे असें म्हणजील तर त्यावर आमचे उत्तर :— एखाद्या लहानशा ठिकाणीच नेहमीं असणाऱ्या वस्तूला 'ती वस्तू सर्व ठिकाणी आहे' असें कधीही म्हणतां येणार नाहीं. पण सर्वब्यापी अशा वस्तूला ती सर्व ठिकाणी असल्यामुळे ती एका लहानशा ठिकाणीही आहे असें एका दृष्टीने म्हणतां येईल. जसें राम हा पृथ्वीचा राजा असूनही तो अयोध्या-नगरीत राहतो म्हणून त्याला 'अयोध्येचा राजा' असें म्हणतात. तसेच परमात्मा जरी सर्व ठिकाणी आहे तरी त्याची उपासना करितां यांनी म्हणून तो 'हुदयाच्या आंत' आहे असें म्हटले आहे. परमात्मा सर्वब्यापी असूनही त्याची हुदयाच्या आंतच उपासना करण्याचे कारण असें की, त्याची तेथे उपासना कैली म्हणजे 'तो प्रसन्न होतो. जसें आकाश हैं मोठें असूनही एखाद्या सुई वगैरे लहानशा वस्तूसंबंधानें 'त्याचा आश्रय लहान आहे, तें लहान आहे' असा लोकांत व्यवहार होतो, तसेच उपासनेच्या संबंधानें मात्र 'परमात्म्याचा आश्रय लहान आहे व परमात्मा लहान आहे' असें म्हटले

आहे; तें म्हणैं सरें आहे असें समजून नये. तेव्हां येणे जी लोकांची शंका आहे की आत्म्याचा अर हृदय आश्रय आहे तर हृदये अनेक असल्यामुळे 'आत्मेही अनेक आहेत' असें म्हणावै लागेल, व जे पदार्थ अनेक असतात त्यांना जसे अवयव असतात तसे आरम्भालाही अवयव आहेत असें कबूल करावै लागेल, व ज्यांना अवयव असतात त्यांचा जसा नाश होत असतो तसा आत्म्याचाही नाश होतो असें मानण्याचा प्रसंग येईल, तर ही शंका घरोवर नाही. कारण 'आत्म्याचा हृदय हा आश्रय आहे हे उपासनेच्या दृष्टीने म्हटले आहे, खन्या दृष्टीने नव्है' असें आम्ही वरच सांगितले आहे. (स. ८) आतां येणे पूर्वपक्ष्याचे म्हणैं असें आहे की परमात्म्याचा जर हृदयाशी संबंध आहे तर जें हृदयाच्या संबंधाने जीवात्माला सुख अथवा दुःख होतें तसें परमात्म्यालाही होईल. शिवाय, जीवात्मा हा परमात्म्याहून निराळा नसल्यामुळे जीवात्माला जीं सुखदुःखे होतात तीच परमात्म्यालाही होतील. यावर सिद्धांत्याचे उत्तर :—हृदयाच्या संबंधामुळे जीवाला जरी सुखदुःख झाले तरी परमात्म्याला होत नाही. कारण जीवात्मा व परमात्मा यांमध्ये भेद आहे. जीवात्मा हा कर्ता व भोक्ता आहे व तो पुण्य-पार्ये करणारा आहे; म्हणून त्याला सुखदुःखे होतात. पण परमात्मा हा कर्ता नाही किंवा भोक्ताही नाही व तो पुण्यपार्ये करणाराही नाही म्हणून त्याला सुखदुःखे होत नाहीत. एखाद्या वस्तूला खसतऱ्या अंगी विशेषकारकी शाके असल्यावांचून नुसत्या दुसऱ्या वस्तूच्या सांगित्यामुळे त्या वस्तूचे कार्य तिळा करितां येत नाही. जें आकाशाच्या अंगी जळण्याची शक्ती नसल्यामुळे तें आकाश केवळ अग्रीच्या सांगित्यांत जळत नाहीं तसेच हे होय. आतां पूर्वपक्ष्याने जे म्हटले आहे की जीवात्मा हा परमात्म्याहून निराळा नसल्यामुळे जीवात्म्याची सुख-दुःखे परमात्म्यालाच होतात; त्यावर आम्ही त्याला विचारितों कीं 'जीव हा परमात्म्याहून निराळा नाही' हे त्यांने करै ठरविले ? श्रुतीवरून ठरविले असेल तर श्रुतीमध्ये 'जीवात्म्याला देखील सुखदुःखे होत नाहीत' असे सांगितले आहे, तेही त्याला कबूल केले पाहिजे. तेव्हां श्रुतीत सांगितल्यामुळे जीवात्म्यालाच जर सुखदुःखे नाहीत तर तीं परमात्म्याला कोठून होणार. ? आतां जीवात्मा हा परमात्माच आहे खरा, पण तो परमात्माच आहे असें ज्ञान होण्यापूर्वी जीवाला सुखदुःख होण्याचा संभव आहे असें मानले तरी त्या वेळीं जीवात्म्याची सुखदुःखे परमात्म्याला होणार नाहीत. कारण अज्ञानाने एखाद्या वस्तूवर जरी दुसरी वस्तू भासली तरी त्या वस्तूच्या धर्मीचा पहिल्या वस्तुदीनी वास्तविक संबंध नसतो, 'आकाशाला तळ आहे' असा भास झाला तरी आकाशाला तळ नाहीच. तेव्हां जीवात्मा हा कल्पित असल्यामुळे सुख, दुःख वौरे जे त्याचे धर्म ते, सत्य असें जे ब्रह्म त्याला कर्धीही लागणार नाहीत. म्हणून 'परमात्म्याला सुख-दुःखे होतील' ही शंका कोणत्याही रीतीने घेतां येत नाही.]

पहिल्या पादामध्ये हा (जगा-)वे 'जन्मादि ज्यापासून होतात तें ब्रह्म' (१११२) द्या सूत्राने 'आकाश आदिकरून सर्व जगाच्या जन्म वैगरेचे कारण ब्रह्म आहे' असें सांगितल्याने 'तें सर्वव्यापी आहे, नित्य आहे, त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आहे, त्याच्या अंगी सर्व प्रकारच्या शक्ती आहेत, आणि तें सर्वांचा आत्मा आहे' इत्यादि गोष्टीही सांगितल्यासारख्याच झाल्या. तसेच, कांहीं वेदान्तवाक्यांमध्ये ब्रह्माची चिन्हे जरी स्पष्ट सांगितलीं आहेत तरी त्यांतील कांहीं शब्द लोकामध्ये अन्य अर्थीं प्रसिद्ध झाल्यामुळे ती वाक्ये

ब्रह्मपर आहेत किंवा नाहीत याविषयी संशय उत्पन्न होतो, म्हणून ते शब्द जरी लोकामध्ये (ब्रह्माहून) निराळ्या अर्थां प्रसिद्ध आहेत तरी त्यांचा (येथे) ब्रह्म हाच अर्थ आहे अशाविषयी प्रमाणे दाखवून ' तीं वाक्ये ब्रह्माचेच प्रतिपादन करणारीं आहेत ' असा निर्णय केला. आतां वेदान्तामध्ये दुसरीं कांहीं वाक्ये अशीं आहेत कीं, ज्यांमध्ये ब्रह्माचीं लक्षणे स्पष्ट सांगितलीं नाहीत. तेव्हां त्या वाक्यांविषयीं फिरून संशय येतो कीं तीं वाक्ये परब्रह्माचेच प्रतिपादन करितात किंवा कांहीं निराळ्या पदार्थांवै प्रतिपादन करितात. म्हणून या (गोष्टी—) चा निर्णय करण्याकरितां (सूत्रकार) दुसऱ्या व तिसऱ्या पादांना आंरभ करितातः—

सर्वत्र प्रसिद्धोपदेशात् ॥ १ ॥

१ जें सर्वत्र प्रसिद्ध त्याचाच (येथे) उपदेश केला आहे म्हणून
(परब्रह्माच येथे उपास्य आहे). (१).

(छांदोग्यश्रुतीमध्ये) असें सांगितले आहे—' त्या (ब्रह्मा—)पासून उत्पन्न होणारे, त्यांतच लय पावणारे, आणि त्याचे ठिकाणीच हालचाल करणारे असें हें सर्व जग खरो-खर ब्रह्मच आहे; म्हणून (मनुष्याने) शमयुक्त होऊन उपासना करावी; पुरुष हा खरो-खर क्रतुर्खूपीच आहे. हा लोकामध्ये पुरुष जसा क्रतु करितो तसाच तो ला(लोकां)-रून गेल्यानंतर होतो^३; (म्हणून) त्यांने क्रतु करावा;—(आत्मा) हा मनोर्मय आहे त्याचे प्राण हें शरीर आहे; तो भासूपी आहे ' (छा. ११४।१-२) इत्यादि. आतां त्या ठिकाणीं संशय उत्पन्न होतो, तो असाः—येथे मनोमयल वैगैरे धर्म सांगितले आहेत, तेव्हा त्या सांगण्याने ' जीवात्मा उपास्य आहे ', असें सांगण्याचा अभिप्राय आहे किंवा ' परब्रह्म उपास्य आहे ', असें सांगण्याचा अभिप्राय आहे ? मग तुझे काय म्हणणे आहे ? माझें म्हणणे असें आहे कीं येथे ' जीवात्मा उपास्य आहे ', असें सांगितले आहे. कशा-वस्तु ? अशावस्तु कीं तो जीवात्मा कार्यकरणांचा अधिपति असल्यामुळे त्याचा मन वैगैरेशीं संबंध प्रसिद्ध आहे. पण, ' परब्रह्माचा मन वैगैरेशीं संबंध नाहीं ', हें ' त्याला प्राण नाहीं, त्याला मन नाहीं, तो शुद्ध आहे ' [मु. २।१।२] इत्यादि श्रुतीवस्तु.

१. कामकोशादिविकाररहित.
 २. क्रतु म्हणजे संकल्प किंवा उपासना.
 ३. हा जन्मीं मनुष्य ज्याची उपासना करितो त्याचाच जन्म भेल्यानंतर त्याला प्राप्त होतो.
 ४. मन हेच ज्याला उपाधि आहे असा.
 ५. कांतीने युक्त.
 ६. कार्य म्हणजे शरीर व करण म्हणजे इंद्रिये.
- शां. भा.....१८

सिद्ध आहे. शंका:—‘ हें सर्व [जग] खरोखर ब्रह्म आहे ’ (छां. ३।१४।१) या वाक्यांत ब्रह्म हें साक्षात् (ब्रह्म या) शब्दानेच सांगितलें असल्यामुळे ‘ येथे जीवात्मा उपास्य असावा ? अशी शंका कशी येते ? उत्तरः—हा दोष (माझेवर) येत नाही. कारण हें वाक्य ‘ ब्रह्माची उपासना करावी ’ असा विधि सांगणारे नव्हे; तर ‘ मनुष्यानें शमयुक्त असावे ’ असा विधि सांगणारे आहे. श्रुतीकडे पहा:—‘ ज्याअर्थी त्या (ब्रह्मा-) पासून उत्पन्न होणारे, त्यांतच लय पावणारे, आणि त्याचे ठिकाणीच हालचाल करणारे असें हें सर्व जग खरोखर ब्रह्मरूपच आहे, त्याअर्थी (मनुष्यानें) शमयुक्त होऊन उपासना करावी ’ (छां. ३।१४।१) असें श्रुति सांगते; म्हणजे या सांगण्याचा अर्थ असा आहे की, ज्याअर्थी विकारसमुदायरूपी सर्व जग त्या ब्रह्मापासून उत्पन्न होत असल्यामुळे, त्यांतच लय पावत असल्यामुळे, व त्याचे ठिकाणीच हालचाल करीत असल्यामुळे ब्रह्मरूपीच आहे, त्याअर्थी (मनुष्यानें) शमयुक्त होऊन उपासना करावी. कारण, ज्या ठिकाणी सर्व एकरूपच आहे त्या ठिकाणी इच्छा वगैरे धर्म संभवत नाहीत. तेव्हां हें वाक्य ‘ (मनुष्यानें) शमयुक्त असावे ’ असा विधि सांगत असतां ते ‘ ब्रह्माची उपासना करावी ’ असा नियम सांगत आहे असें म्हणतां येत नीही. उपासना करण्याविषयीचा विधि ‘ त्यानें क्रतु करावा ’ या वाक्यानें सांगितला आहे. क्रतु या शब्दाचा अर्थ ‘ संकल्प ’ म्हणजे ‘ ध्यान ’ असा आहे. आणि ‘ या क्रतूचा विषय कोण ’ हें सांगावें म्हणून ‘ तो (आत्मा) मनोमय आहे, त्याचे प्राण हें शरीर आहे ’ (छां. ३।१४।२) या वाक्यांत जीवाचे चिन्ह सांगितले आहे. म्हणूनच मी म्हणतों की येथे जीवाचीच उपासना (सांगितली) आहे. तसेच ‘ तो सर्वकर्मा आहे, तो सर्वकाम आहे ’ (छां. ३।१४।४) इत्यादि श्रुतीत सांगितलेले सर्वकर्मत्व वगैरे धर्मही (जीवाला) क्रमाक्रमाने संभवत असल्यामुळे जीवासंबंधाने जुळतोत. तसेच हृदयाच्या आंत असणारा हा माझा आत्मा भातापेक्षां किंवा जवापेक्षां अधिक लहान आहे ’ (छां. ३।१४।३) या श्रुतीमध्ये सांगितलेले ‘ हृदयाच्या आंत असणे ’ व ‘ अधिक लहान असणे ’ हे धर्म अंकुशाच्या अणकुचीएवढा जो जीव त्याच्या संबंधाने जुळतात, अमर्यादित असें जे ब्रह्मस्थाच्या संबंधाने जुळत नाहीत. शंका:—‘ पृथ्वीपेक्षां मोठा ’ (छां. ३।१४।३) इत्यादि श्रुतीत सांगितलेले धर्म देखील मर्यादित अशा जीवासंबंधाने जुळत नाहीत. उत्तरः—लहानपणा आणि मोठेपणा यांमध्ये विरोध असल्यामुळे हे दोन धर्म एकाच वस्तूचे ठिकाणी

७. सामान्यतः एक वाक्य एकच गोष्ट सांगतें; दोन गोष्टी सांगत नाही. तेव्हां, या वाक्यांत शमाचा व उपासनेचा असे दोन विधी सांगितले आहेत असें मानतां येत नाही.

८. सर्वकर्मा म्हणजे सर्व कर्मे करणारा, व सर्वकाम म्हणजे सर्व इच्छा करणारा.

९. जीव जरी सर्व कर्मे व सर्व इच्छा एकदम करीत नाहीं तरी कांहीं आज, कांहीं क्रमाक्रमाने करूं शकतो.

(मुख्य रीतीने आहेत असें) तर (कोणालाही) मानतां येणार नाही. तेब्हां त्या दोहों-पैकीं एकच धर्म (त्या वस्तूला मुख्य रीतीने) आहे असें मानले घाहिजे. आतां, तो धर्म लहानपणा हाच मानला पाहिजे; कारण, हाच धर्म श्रुतीमध्ये अगोदर सांगितला आहे. आतां, मोठेपणा हा धर्म देखील जीव ब्रह्माशी एक असल्यामुळे जीवाला (गौण रीतीने) असूं शकेलं. यावरून ‘ हें वाक्य जीवाविषयी आहे ’ असें निश्चित झालें असतां ‘ हें ब्रह्म होय ’ (छां. ३।१४।४) या श्रुतीने जें शेवटीं ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे, तें देखील ‘ हें ’, हें सर्वनाम पूर्वीं सांगितलेल्या जीवाचा परामर्श करणारे असल्यामुळे जीवाचेच होय. तेब्हां ह्या ठिकार्णीं मनोमयत्व वैरे धर्म सांगितल्यानें जीवाचीच उपासना करावी असें सांगितले आहे (असें सिद्ध झाले). या पूर्वपश्याच्या म्हणण्यावर आमचे उत्तरः—‘ मनोमयत्व वैरे धर्माच्या योगानें परब्रह्माच ह्या ठिकार्णी उपास्य आहे ’ असें सांगितले आहे. कशावरून ? ‘ सर्वत्र जें प्रसिद्ध त्याचाच येथे उपदेश केला आहे म्हणून ’. सर्व वेदान्तवाक्यांमध्ये जें प्रसिद्ध जगाचे कारण, जें ब्रह्म या शब्दानें दाखविले जातें, आणि जें ह्या श्रुतीच्या आरंभी ‘ हें सर्व जग खरोखर ब्रह्मच आहे ’ (छां. ३।१४।१) या वाक्यांत सांगितले आहे, तेंच (पुढे उपासनेकरितां) मनोमयत्व वैरे धर्मार्णीं युक्त असें सांगितले आहे असें मानणे योग्य आहे, आणि असें मानले तरच ‘ चाढू असलेली गोष्ट सोडली, आणि नवीनच एक गोष्ट आरंभिली ’ हे दोन दोष येणार नाहीत. शंका:- ‘ शमयुक्त असावे ’ हा विधि सांगण्याच्या उद्देशानेंच श्रुतीच्या आरंभी ब्रह्म सांगितले आहे, ब्रह्म सांगण्याच्या उद्देशानें तें सांगितले नाहीं असें मी पूर्वींच म्हटले आहे. उत्तरः—‘ शमयुक्त असावे ’ हा विधि सांगण्याच्या उद्देशानें जरी ब्रह्म सांगितले आहे तरी मनो-मयत्व वैरे धर्म सांगतेवेळी तेंच ब्रह्म जवळे आहे. जीवाविषयीं म्हटले तर तो जवळी नीहीं, किंवा साक्षात् (जीव-) शब्दानेही सांगितला नीहीं असा हा (जीव घेण्यांत आणि ब्रह्म घेण्यांत) मोठा फरक आहे. (१)

१०. मोठेपणा हा वास्तविक ब्रह्माचा धर्म आहे; पण जेब्हां जीव मुक्त होतो तेब्हां तो ब्रह्मरूपी होतो; म्हणून त्या वैलीं जीवाला हा ब्रह्माचा मोठेपणा प्राप्त होतो. तेब्हां या दृष्टीने जीव जरी वास्तविक लहान आहे तरी ‘ तो मोठा आहे ’ असें गौण रीतीने म्हणतां येते.

११. मनोमय या सामासिक शब्दाचा अर्थ ‘ मन हेंच ज्याला उपाधि आहे तो ’ असा आहे. आतां या समासांत ‘ ज्याला ’ हें जें सर्वनाम खुम झाले आहे तें जवळ असलेल्याचा च परामर्श करतें, व जवळ (म्हणजे मागील वाक्यांत) ब्रह्मच साक्षात् ब्रह्म या शब्दानें सांगितलेले आहे. तेब्हां मनोमय म्हणजे ब्रह्मच असा निश्चय होतो.

१२. म्हणजे मागील वाक्यांतही जीव सांगितला आहे.

१३. म्हणजे या वाक्यांतही जीव सांगितलेला नाही.

विवक्षितगुणोपपत्तेश्च ॥ २ ॥

२ विवक्षित गुण ब्रह्मालाच संभवतात म्हणूनही (परब्रह्माच येथे
उपास्य आहे). (१)

विवक्षित (गुण) म्हणजे जे (गुण) सांगावे अशी इच्छा केली जाते ते. जरी वेद अपौरुषेयं असल्यामुळे (त्या वेदामध्ये) वक्ता नाहीं व म्हणून (तेथे) इच्छारूप पदार्थं (मुख्य रीतीने असणे) संभवत नाहीं, तथापि ग्रहणरूप फलाच्या योगानें तो पदार्थं (वेदामध्ये) गौण रीतीने आहे असे म्हणतां येते^२. कारण, लोकामध्ये जें ' प्राह्य आहे ' अशा रीतीने शब्दांनी सांगितले जाते त्याला ' विवक्षित ' असे म्हणतात; व जें ' प्राह्य नाहीं ', असे सांगितले जाते त्याला ' अविवक्षित ' असे म्हणतात. तसेच, वेदामध्येही जें ग्राह्य म्हणून सांगितले आहे; तें विवक्षित होय, आणि (त्याहून) जें अन्य तें अविवक्षित होय. आतां, ' एखादी गोष्ट ग्राह्य आहे किंवा नाहीं ', हें ' वेदवाक्यांचे त्याविषयीं तात्र्य आहे कीं नाहीं ', हें पहिले असतां समजते. तेव्हां सत्यसंकल्पत्व वरै जे धर्म येथे विवक्षित आहेत म्हणजे उपासनेमध्ये ग्राह्य म्हणून सांगितले आहेत ते परब्रह्माचे ठिकाणीच संभवतात. सत्यसंकल्पत्व हा जो धर्म तो उत्पात्ति, स्थिति आणि लय या तिन्ही काळीही परमात्म्याची शक्ति अकुंठित असल्यामुळे परमात्म्यालाच संभवतो आणि ' पापापासून मुक्त असा जो आत्मा ' (छा. ८।७।१) इत्यादि श्रुतीमध्येही ' तो सत्यकाम आहे ', ' सत्यसंकल्प आहे ', वौरे परमात्म्याचेच धर्म म्हणून सांगितले आहेत. ' आकाशात्मा ' या शब्दाचा अर्थ ' ज्याचे आकाशाप्रमाणे स्वरूप आहे ', असा आहे. सर्वव्यापित्व वौरे धर्म ब्रह्माचे असल्यामुळे ' ब्रह्म आकाशासारांखे आहे ', असे म्हणणे संभवते. ' पृथ्वीपेक्षां मोठा ', (छा. ३।१४।३) इत्यादि श्रुतीही (तो सर्वव्यापी आहे) हेच दाखविते. जेव्हां (' आकाशात्मा ' या शब्दाचा) ' ज्याचे आकाश हें स्वरूप आहे ', असा अर्थ करितात, तेव्हांही आकाशस्वरूपत्व

१. मनुष्यानें किंवा ईश्वरानें न केलेला असा.

२. वेदामध्ये जी गोष्ट सांगितली असते ती सांगण्याचे फल ' आपण ती गोष्ट व्यावी ' हेच होय. तेव्हां वेदापासून जी गोष्ट आपल्याला व्यावयाची असते ती गोष्ट सांगण्याची कोणत्या तरी वक्त्याची इच्छा आहे, म्हणजे वक्त्याला ती गोष्ट विवक्षित आहे असे गौण रीतीने म्हणतां येते.

३. सत्यसंकल्प म्हणजे जो मनांत आणलेली गोष्ट सदा खरी करतो तो.

४. सत्यकाम म्हणजे जो आपली इच्छा सदा खरी (म्हणजे पूर्ण) करतो तो.

५. पहिल्या सूत्राच्या आरंभी जें छांदोग्य उपनिषदांतील वाक्य दिले आहे त्यांतच ' तो भारूपी आहे ' याच्या पुढे ' तो सत्यसंकल्प आहे, तो आकाशात्मा आहे, तो सर्वकर्मी आहे ' वरै सांगितले आहे.

हा धर्म ब्रह्म सर्व जगाचे कारण आणि सर्वस्वरूपी असल्यामुळे ब्रह्मालाच संभवतो. आणि म्हणूनच (श्रुतीमध्ये) ‘ तो सर्वकर्मा आहे, तो सर्वकाम आहे ’, (छा. ३।१४।४) इत्यादि सांगितले आहे. याप्रमाणे उपासनेला जे धर्म विवक्षित आहेत ते ब्रह्माचे ठिकाणी जुळतात. आतां ‘ तो मनोमय आहे, त्याचे प्राण हे शरीर आहे ’ हे जीवाचे चिन्ह आहे व तें ब्रह्माचे ठिकाणी जुळत नाही असें जें तुं म्हटलेंस त्यावर आम्ही म्हणतो की, तेंही चिन्ह ब्रह्माचे ठिकाणी जुळते, कारण ब्रह्म हे सर्वांचा आत्मा असल्यामुळे मनोमयत्व वैगेरे जे जीवाचे धर्म ते ब्रह्माचेही आहेतच; आणि याच गोष्टीला अनुसरून ब्रह्माविषयी पुढील श्रुती व सृती आहेत :— ‘ तूं (परमात्मा) णी आहेस, तूं पुरुष आहेस, तूं कुमार आहेस, आणि तूं कुमारी आहेस; तूंच म्हातारा होऊन काढी घेऊन चाल्योस, तूंच उत्पन्न झालेला आहेस, तूंच उत्पन्न होऊन चोहोंकडे आपली तोँडे करतोस ’ (श्वे. ४।३); त्या (ब्रह्मा-) चे हातपाय चोहोंकडे आहेत, त्याचे डोळे, मस्तके व मुखे चोहोंकडे आहेत, त्याचे कान चोहोंकडे आहेत आणि तें (ब्रह्म) ह्या लोकामध्ये सर्वांना व्यापून राहिले आहे ’ (श्वे. ३।१६). आतां ‘ त्याला प्राण नाही, त्याला मन नाही, तो शुद्ध आहे ’ (मुं. २।१२) ही (तूं दाखविलेली) श्रुति निर्गुण ब्रह्माविषयी आहे, आणि ‘ तो मनोमय आहे, त्याचे प्राण हे शरीर आहे ’ (छा. ३।१४।२) ही प्रकृत श्रुति सगुण ब्रह्माविषयी आहे इतकाच (काय तो) फरक आहे. तेव्हां विवक्षित धर्म (ब्रह्माचे ठिकाणी) जुळतात म्हणून ‘ परब्रह्मच येथे उपास्य रूपाने सांगितले आहे ’ असें निश्चित होतें. (२)

अनुपश्चेस्तु न शारीरः ॥ ३ ॥

३ परंतु ज्याअर्थी (विवक्षित धर्म) जुळत नाहीत त्याअर्थी
(मनोमयत्व वैगेरे धर्मानीं युक्त जो आत्मा तो) शारीर नव्हे. (१)

पूर्वसूत्रांत ‘ विवक्षित धर्म ब्रह्माचे ठिकाणी जुळतात ’ असें सांगितले. आतां ह्या सूत्रांत ‘ शारीर आत्माचे ठिकाणी ते जुळत नाहीत ’ असें (सूत्रकार) सांगतात. (सूत्रांतील) ‘ परंतु ’ हा शब्द (संस्कृत ‘ तु ’ हा शब्द) ‘निश्चय’ या अर्थी आहे. पूर्वीं सांगितलेल्या रीतीमें (प्रकृत श्रुतीमध्ये) मनोमयत्व वैगेरे धर्मानीं युक्त असें ब्रह्माच सांगितले आहे; शारीर म्हणजे जीव सांगितला नाही. कारण कीं ‘ तो सत्यसंकल्प आहे, त्याचे आ फाशाप्रमाणे स्वरूप आहे, त्याला वांगी नाही,

१. शारीर आत्मा म्हणजे जो शरीरांत राहतो तो (जीवात्मा).

२. वाणी शब्दानें डोळे, कान वैगेरे इतर इंद्रियेही ध्यावीं, कारण परमात्माला कोणतेंच इंद्रिय नाही.

त्याला आदैर नाहीं, तो पृथ्वीपेक्षां मोठा आहे; वैरे धर्म शारीर आत्म्याचे ठिकाणी सहज रीतीने जुळत नाहीत. (सूत्रांतील) ‘शारीर’ या शब्दाचा ‘शरीरामध्ये असणारा’ असा अर्थ आहे. शंकाः—ईश्वर देखील शरीरामध्ये असतो. (उत्तरः—) ‘शरीरामध्ये असतो’ हें खरे आहे, परंतु फक्त शरीरामध्येच असतो असें नाहीं. कारण (तो) ‘पृथ्वीपेक्षां मोठा, अंतरिक्षापेक्षां मोठा’ (छां. ३।१४।३) ‘आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आणि नित्य आहे’ या श्रुतीमध्ये ‘ईश्वर सर्वव्यापी आहे’, असें सांगितले आहे. परंतु जीव हा फक्त शरीरामध्येच असतो. कारण (तो सुखदुःखांचा भोक्ता असल्यामुळे) सुखदुःखोपभोग घेण्याचें साधन जें शारीर त्याहून अन्य ठिकाणी असू शकत नाहीं. (३)

कर्मकर्तृव्यपदेशाच्च ॥ ४ ॥

४ ‘(एक) कर्म (आहे) आणि (दुसरा) कर्ता (आहे), असा उल्लेख आहे; म्हणूनही (मनोमयत्व वैरे धर्मानीं युक्त जो आत्मा तो शारीर नव्हे). (१)

आणखी हा कारणास्तव मनोमयत्व वैरे धर्मानीं युक्त जो आत्मा तो शारीर नव्हे. कारण ‘हा (शरीरां—) त्वः निधून मी हा (ब्रह्मां—) प्रत प्राप्त होईन ’ (छां. ३।१४।४) या श्रुतीमध्ये ‘(एक) कर्म (आहे) आणि (दुसरा) कर्ता (आहे)’ असा उल्लेख आहे. ‘हाप्रत’ या शब्दानें ‘मनोमयत्व वैरे धर्मानीं युक्त आणि उपास्य असा जो प्रकृत (ब्रह्मरूप) आत्मा तो (उपासनेचें) कर्म आहे म्हणजे तो (उपासनेच्या योगानें) प्राप्त करून घेण्यास योग्य आहे, असा त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि ‘प्राप्त होईन’, या शब्दानें उपासना करणारा जो शारीर (जीव) तो उपासनेचा कर्ता म्हणजे ‘(उपासनेच्या योगानें) प्राप्त करून घेणारा’, असा उल्लेख केलेला आहे. ‘हाप्रत प्राप्त होईन’, म्हणजे ‘हाला प्राप्त करून घेईन’, असा अर्थ होय. आतां दुसरा उपाय असतांना ‘(एकाच वेळी) एकाच वस्तूचा कर्म आणि कर्ता अशा दोन्ही रूपानें निर्देश केला आहे’, असें मानणे योग्य नव्हे. तसेच उपास्य व उपासक यांमधील संत्रिधी भिन्न वस्तूमध्येच असतो; म्हणूनही मनोमयत्व वैरे धर्मानीं युक्त जो आत्मा तो शारीर नव्हे. (४)

३. आदर म्हणजे इच्छा, परमात्मा नित्यतृप्त असल्यामुळे त्याला कोणतीच इच्छा नाहीं.

४. परमात्माच वेशें उपास्य आहे असें मानणे हा दुसरा उपाय होय.

शब्दविशेषात् ॥ ५ ॥

५ शब्द मिन्न आहेत म्हणून—(ही मनोमयत्व वैरे धर्मानीं युक्त जो आत्मा तो शारीर नव्हे). (१)

आणखी या कारणास्तव्ही मनोमयत्व वैरे धर्मानीं युक्त जो आत्मा तो शारीराहून निराळा आहे. कारण दुसऱ्या एका श्रुतीमध्ये हेच प्रकरण चालू असून तेथें भिन्न शब्द घातले आहेत. उदा० ‘जसा’ वीहि किंवा जंव किंवा श्यामाक किंवा श्यामाक—तंडुळ असतो तसा हा आत्म्यामध्ये सुवर्णमय पुरुष आहे’ (श० त्रा० १०।६।३।२). या श्रुतीमध्ये शारीर आत्म्याचा वाचक जो ‘आत्म्यामध्ये’ हा सप्तम्यन्त शब्द त्याहून मनोमयत्व वैरे धर्मानीं युक्त अशा आत्म्याचा वाचक जो प्रथमान्त ‘पुरुष’ शब्द तो भिन्न म्हणजे निराळा आहे. तेव्हा ‘त्या दोहोमध्ये भेद आहे’ असें सिद्ध होतें. (५)

स्मृतेश्च ॥ ६ ॥

६ स्मृतीवरूनही (त्या दोहोमध्ये भेद आहे असें सिद्ध होतें). (१)

“ हे अर्जुना, ईश्वर (आपल्या) मायें सर्व प्राण्यांना ‘जणूं काय ते यंत्रावर चढविले आहेत ’ अशा रीतीने फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये राहतो ” (भ० गी० १८।६।१) इत्यादि स्मृती देखील ‘ शारीरात्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत ’ असें दर्शवितात. शंकाः—‘ परंतु विवक्षित धर्म जुळत नाहीत म्हणून मनोमयत्व वैरे धर्मानीं युक्त जो आत्मा तो शारीर नव्हे ’ (१२।३) इत्यादि सूत्रांनी ज्याचा तुम्ही निषेध करीत आहां तो हा परमात्म्याहून भिन्न असा शारीर आत्मा कोण आहे ? ‘ ह्याहून दुसरा कोणी पाहणारा नाही, ह्याहून दुसरा कोणी जाणणारा नाही ’ (बृ० ३।७।२।३) इत्यादि श्रुती तर ‘ परमात्म्याहून निराळा असा आत्मा नाहीच ’ म्हणून सांगतात. त्याप्रमाणेच ‘ हे अर्जुना ! सर्व शरीरांमध्ये जीव म्हणून जो आहे तो देखील मीच आहें असे समज ’ (भ० गी० १३।२) इत्यादि स्मृतीही ‘ परमात्म्याहून निराळा शारीर आत्मा नाही ’ असेच सांगतात. उत्तर :—तूं म्हणतोस तें खरें आहे. पण परमात्मा ‘ देह, इंद्रिय, मन व बुद्धि ’ या उपाधीनीं मर्यादित झाला म्हणजे त्यालाच अज्ञानी लोक ‘ शारीर ’ असें गौण रीतीने म्हणतात. जसें आकाश हें अमर्यादित असूनही घट, कमङ्गलु वैरे उपाधीच्या योगानें मर्यादित आहे

१. श्यामाक नांवाचें एक धान्य आहे. याला मराठीत ‘ सांवा ’ असें म्हणतात.

२. श्यामाक नामक धान्याचा तांदूळ.

असें भासते, तसाच हा वरील प्रकार होय. तेच्हां या (मिथ्या मर्यादितपणा—) मुळे एकाच परमात्म्याचा ‘ तो कर्ता आहे व कर्मही आहे ’ असा व्यवहार, जोंपर्यंत ‘ तॅ तूं आहेस ’ (छां० ६।८।७) या (महावाक्या—) वरून ‘ आत्मा एक आहे ’ असें ज्ञान झाले नाहीं तोंपर्यंत विरुद्ध होत नाहीं. परंतु ‘ आत्मा एक आहे ’ असें एकदां ज्ञान झाले म्हणजे मात्र बंध, मोक्ष वैरं सर्व व्यवहार बंद होतात. (६)

अर्भकौकस्त्वात्तद्वच्यपदेशाच्च नेति चेन्न निचायपत्वदेवं व्योपवच्च ॥ ७ ॥

७ अल्प आश्रय (सांगितला) असल्यामुळे आणे त्याचा निर्देश केल्यामुळे (येथें परमात्मा सांगितला) नाहीं असें मृणशील तर तसें नाहीं. कारण परमात्माच अशा रीतीनें ध्येय आहे असें सांगितले आहे; आणि आकाशाप्रमाणे (हें समजावें). (१)

‘ अल्प ’ (संस्कृत ‘ अभक्त ’) याचा अर्थ ‘ मर्यादित ’; ‘ आश्रय ’ (संस्कृत ‘ ओकस् ’) याचा अर्थ ‘ आधार ’. ‘ हृदयाच्या आंत असणारा हा माझा आत्मा ’ (छां० ३।१।४।३) या श्रुतोमध्ये मर्यादित आधार सांगितला आहे; तसेच ‘ त्रीहि व जंवस यांहून अधिक ल्हान ’ (छां० ३।१।४।३) या श्रुतीमध्ये ल्हानपणाचा प्रत्यक्ष (‘ ल्हान ’ या) शब्दानें निर्देश केला आहे; म्हणून अंकुशाच्या अणकुचीएवढा जो शारीर जीव तोंचे येथें सांगितला आहे, सर्वव्यापी परमात्मा येथें सांगितला नाहीं असें जें तूं म्हटले आहेस त्याचें खंडन करणे अवश्य आहे. तर मग आम्ही म्हणतों की हा दोष आमचेवर येत नाहीं. मर्यादित अशा प्रदेशांत राहणाऱ्या (शारीर आत्म्या—) च्या संबंधानें ‘ तो सर्वव्यापी आहे ’ असा निर्देश कोणत्याही रीतीनें जुळत नाहीं; परंतु सर्वव्यापी परमात्मा हा सर्व ठिकाणी असल्यामुळे त्याच्या संबंधानें ‘ तो मर्यादित प्रदेशांत आहे ’ असा एका दृष्टीने निर्देश संभवतो. उदा० (राम हा) संपूर्ण पृथ्वीचा राजा असूनही त्याचे संबंधानें लोक ‘ तो अयोध्येचा राजा आहे ’ असा निर्देश कंरितात. शंकाः— बरे तर, ईश्वर हा सर्वव्यापी असून त्याचेसंबंधानें ‘ त्याचा आश्रय अल्प आहे व तो ल्हान आहे ’ असा निर्देश कोणत्या दृष्टीने केला आहे? उत्तरः— ध्यानाच्या दृष्टीने त्याचा अशा रीतीने निर्देश केला आहे. जेंसे विष्णु हा सर्वव्यापी असूनही त्याचे शाल्यामामध्ये ध्यान करितात, तसें अल्पत्व वैरं धर्माच्या समुदायानें युक्त अशा ईश्वराचें त्या हृदयरूपी कमलामध्ये ध्यान करावें असें सांगितले आहे. कारण तेथेच बुद्धीला त्याचे ग्रहण करतां येते. ईश्वर जरी सर्वव्यापी आहे तरी त्या (हृदयाचे) ठिकाणी त्याची उपासना केली असतां तो प्रसन्न होतो (म्हणून ध्यानाचे दृष्टीने ईश्वरासंबंधानें ‘ तो हृदयाच्या आंत आहे ’ असा निर्देश केला आहे), आणि हा निर्देश आकाशाप्रमाणे जाणावा. जसें, आकाश हें सर्वव्यापी आहे, तरी सुईचे टोक वैरं वस्तुंच्या दृष्टीने

पाहिले असतां आकाशासंबंधाने 'त्याचा आश्रय मर्यादित आहे व तें लहान आहे, असा निर्देश करतां येतो, त्याग्रमाणेच ब्रह्माविषयीही समजावे. तेहां ध्यानाच्या दृष्टीने 'ब्रह्माचा आश्रय मर्यादित आहे, व ब्रह्म लहान आहे' असें म्हटले आहे; पारमार्थिक दृष्टीने म्हटले नाही. आतां येथे (लोक) जी शंका घेतात की 'ज्यांचे निरनिराळे आश्रय असतात अशा पोपट वैरे प्राण्यांचे ठिकाणी जसे अनेकत्व, सावयवत्व, अनित्यत्व वैरे दोष आढळतात, तसे ब्रह्माचा 'हृदय' हा आश्रय असल्यामुळे व प्रत्येक शरीरामध्ये हृदय भिन्न असल्यामुळे ब्रह्माचे ठिकाणी हे दोष येतील', त्या शंकेचेही निराकरण (वरील म्हणण्यांने) झाले. (७)

संभोगप्राप्तिरिति चेन्न वैशेष्यात् ॥ ८ ॥

८ (परमात्म्याला) संभोगांची प्राप्ति येते असें म्हणशील तर तसें नाही. कारण, (जीवात्मा व परमात्मा यांमध्ये) भेद आहे. (१)

पूर्वपक्षः— आकाशाग्रमाणे सर्वव्यापी अशा ब्रह्माचा सर्व प्राण्यांच्या हृदयांशी संबंध आहे म्हणून आणि ब्रह्म हें चैतन्यसूर्पी असल्यामुळे शारीर आत्म्याहून भिन्न नाही म्हणून ब्रह्माला देखील शारीर आत्म्यासारखेच सुख दुःख वैरे उपभोग प्राप्त होतील. शिवाय, परमात्मा आणि शारीर आत्मा यांमध्ये ऐक्याही आहे. कारण, 'परमात्म्याहून निराळा असा संसारी आत्मा कोणी नाहीच' असें 'ह्याहून दुसरा कोणी जाणणारा नाही' (वृ. ३।७।२३) इत्यादि श्रुतीवरून समजते. तेहां परमात्म्यालाच संसारांतील भोगांची प्राप्ति होते. या पूर्वपक्षावर आमचे उत्तरः—हें तुझे म्हणणे बरोबर नाही. कारण (परमात्मा व जीवात्मा या दोहोमध्ये) भेद आहे. याचा अर्थः—'सर्व प्राण्यांच्या हृदयाशीं ब्रह्माचा संबंध आहे म्हणून शारीर आत्म्यासारखे ब्रह्मालाही भोग प्राप्त होतील' असें कदापि होणार नाही. कारण, शारीर आत्मा व परमात्मा या दोहोमध्ये भेद आहे. त्यांपैकी एक कर्ता, भोक्ता, पुण्यपापे संपादन करणारा आणि सुखदुःखांचा अनुभव घेणारा असा आहे; आणि दुसरा त्याच्या उलट, म्हणजे पापराहितत्व वैरे धर्मांनी युक्त असा आहे. अशा प्रकारचा या दोघांमध्ये भेद असल्यामुळे यांपैकी एकालाच भोग प्राप्त होतात; दुसऱ्याला होत नाहीत. वस्तुच्या शक्ती काय आहेत हें ध्यानांत न आणितां फक्त त्या एकमेकांजवळ आहेत म्हणून त्यांचा परस्परांच्या कार्याशीं संबंध होतो असें

१. निरनिराळ्या पिंजन्यांमध्ये असलेले पोपट अनेक असतात, व त्यांना चौंच, ढोळे, कान वैरे अवयव असतात, व ते मरण पावतात, असें आपण पाहतो. त्याग्रमाणे निरनिराळ्या हृदयामध्ये असणारे ब्रह्माही अनेक होईल, अवयवांनी युक्त होईल व विनाशी होईल.

२. 'ब्रह्माचा हृदय हा आश्रय खरा नव्हे, ध्यानाकरितां कल्पिलेला आहे' असें वर म्हटले आहें; म्हणून या कल्पित आश्रयाच्या योगानें ब्रह्माला वरील दोष लागत नाहीत. शां. भा.... १९

मानले तर 'आकाश वैरे वस्त्रही (अग्नि जवळ असल्यामुळे) जळतात' असें म्हणावें लागेल. 'सर्वव्यापी असे अनेक आत्मे आहेत' असें म्हणणाऱ्या (लोकां—) नाही वरील शंका व समाधान हीं सारखीच लागू पडतात. आतां ' (जीवात्मा व परमात्मा यांमध्ये) ऐक्य असल्यामुळे म्हणजे ब्रह्माद्वय निराळा असा दुसरा आत्मा नसल्यामुळे शारीर आत्म्याला जे भोग प्राप्त झाले ते भोग ब्रह्मालाही प्राप्त झालेच' असें जे पूर्व-पक्ष्याने म्हटले आहे, त्यावर आमचे उत्तर:—अगोदर त्या शहाण्याला आम्ही असें विचारतों कीं ' (ब्रह्माद्वय) दुसरा आत्मा नाही' असा जो तुं निश्चय केलास तो कशावरून केलास ? ' तें तुं आहेस' (छां. ६।८।७) ' मी ब्रह्म आहै ' (बृ. १।४।१०) ' द्व्याद्वय दुसरा कोणी जाणणारा नाहीं ' (बृ. ३।७।२३) इत्यादि शास्त्रांवरून केला, असें म्हणशील तर शास्त्रीय गोष्ट जशी शास्त्रांत सांगितली असेल तशीच घेतली पाहिजे. ती अर्धजरतीय न्यायाने घेतां येणार नाहीं. शास्त्र बघशील तर ' तें तुं आहेस ' (छां. ६।८।७) हें शास्त्र ' पापरहितत्व वैरे घर्मीनी युक्त जें ब्रह्म तेंच शारीर आत्म्याचे स्वरूप आहे ' असें सांगून ' शारीर आत्म्यालाच मुर्दी भोग प्राप्त होत नाहींत ' असें सांगते. मग त्या (शारीर आत्म्या—) च्या भोगाने ब्रह्माला भोगांची प्राप्ति कोठून होणार ? आतां, 'शास्त्रावरून शारीर आत्म्याचे ब्रह्माशीं ऐक्य मला समजले नाहीं' असें म्हणशील तर मग (असें समज कीं) शारीर आत्म्याला जे भोग प्राप्त होतात ते मिथ्या ज्ञानामुळे होतात; त्यांचा परमार्थरूपी ब्रह्माशीं कांहीएक संबंध नाहीं. अज्ञानी लोक ' आकाशाला तळ आहे व तें मळकट आहे ' अशी कल्पना करितात; परंतु त्यामुळे आकाश हें वास्तविक रीतीने तळ व मळकटपणा यांनी कधीही युक्त होत नाहीं. हेंच सूत्रकार सांगतात:— ' तसें नाहीं; कारण भेद आहे '. याचा अर्थ:—शारीर आत्मा व परमात्मा यांमध्ये जरी ऐक्य आहे तरी ' शारीर आत्म्याला भोग प्राप्त ज्ञात्याने ब्रह्माला भोग प्राप्त होतात ' असें म्हणतां येत नाहीं. कारण, भेद आहे, (म्हणजे) मिथ्याज्ञान आणि सत्यज्ञान यांमध्ये भेद आहे. मिथ्याज्ञानामुळे 'शारीर आत्म्याला भोग प्राप्त होतात' अशी कल्पना

१. 'आत्मे अनेक आहेत' असें जरी मानले तरी ते सर्व आत्मे सर्वव्यापी असल्यामुळे देवदत्ताचा जीवात्मा हा यजदत्त वैरे सर्वांच्या शरीरामध्ये आहेच. तेव्हां, अथीतच देवदत्ताच्या जीवात्म्याचा यजदत्ताच्या शरीराशीं संबंध असल्यामुळे यजदत्ताचीं सुखदुःखें देवदत्ताला आपल्या शरीरामध्ये झालीं पाहिजेत ही शंका येणारच. तसेंच, या शंकेचं उत्तरही असेंच दिले पाहिजे कीं देवदत्ताच्या जीवात्म्याला त्याच्या स्वतःच्या कर्मानें प्राप्त झालेल्या शरीरांतच सुखदुःखें होतात; इतर शरीरांशीं संबंध असला तरी त्या शरीरांमध्ये तीं सुखदुःखें होत नाहींत. (र.)

२. एखादा मनुष्य एखाद्या सुंदर पण वृद्ध खीच्या मुखाची मात्र इच्छा करितो; पण तिच्या इतर अंगांची करीत नाहीं याला ' अर्धजरतीय-न्याय ' म्हणतात. तेव्हां या मनुष्यांचे करणे जसें विशद्ध आहे तसेंच शास्त्रांतील एका भागांत सांगितलेली गोष्ट खरी मानणे व त्याच शास्त्रामध्ये दुसऱ्या भागांत सांगितलेली गोष्ट खोटी मानणे विशद्ध आहे.

केली आहे. परंतु, सत्यज्ञानाच्या योगाने 'शारीर आत्मा व परमात्मा हे एक आहेत' , असेंच समजतें. आतां खन्या ज्ञानाच्या योगाने कठलेल्या वस्तूचा खोव्या ज्ञानाने कलिप-लेल्या भोगाशी कधीही संबंध होकर राकत नाही. म्हणून 'ईश्वराचे ठिकाणी भोगांच्या लेशाचीही कल्पना करणे शक्य नाही' , हे सिद्ध झाले. (८)

[येथून दुसऱ्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. या अधिकरणामध्ये दोन संते आहेत. सारांश :— (सू. ९) कठवळी उपनिषदामध्ये एका वाक्यांत 'ब्राह्मण व क्षत्रिय हे ज्याचे अन आहे व मृत्यु ज्याचे तोडीलावरे आहे' असे वर्णन केले आहे. आतां, या वाक्यांत ब्राह्मण व क्षत्रिय यांना 'खाणारा' म्हणून जो सांगितला आहे तो कोण? कां असि, कां जीव, कां परमात्मा? असा येथे संशय उत्पन्न होतो. 'खाणारा' अमुकच आहे असा येथे निश्चय करितां येत नाही. बरे; कठवळीमध्ये जी प्रभोचरं केलेली आहेत तीं कोणाचहूल केली आहेत हे पाहून 'खाणारा' अमुकच असा निश्चय करावा तर प्रभोचरं तिघांचहूलही केलेली आहेत असे दिसून येते. म्हणून 'खाणारा' अमुकच आहे हे येथे ठरवितां येत नाही. आतां पूर्वपक्षाचे म्हणणे असे आहे की 'खाणारा' येथे अभिन्न असला पाहिजे. कारण 'अग्नि हा अन खाणारा आहे' असे श्रुतीमध्ये सांगितले आहे; व लोकांत ही गौष्ठ प्रसिद्धी आहे. किंवा 'खाणारा येथे जीव आहे' असेही म्हणतां येईल. कारण जीव हा 'मधुर फळ भक्षण करणारा आहे' असे श्रुतीमध्येच सांगितले आहे. पण 'खाणारा येथे परमात्मा आहे' असे मात्र म्हणावां येत नाही. कारण तो 'कांही खात नाही' असे प्रत्यक्ष श्रुतीमध्येच सांगितले आहे. यावर सिद्धांत्याचे उत्तर :— 'खाणारा येथे परमात्माच होय. कारण ब्राह्मण, क्षत्रिय वैरो व्यावर-जंगम सर्व वस्तूचा संहार करणारा असा एक परमात्माच असल्यामुळे परमात्माच त्या सर्व वस्तूचा खाणारा आहे असे म्हणणे संभवते. जरी श्रुतीमध्ये ब्राह्मण व क्षत्रिय यांनाच 'अन' म्हणून म्हटले आहे तरी 'जगांतील एकंदर सर्व वस्तू अन आहेत' असेंच सांगण्याविषयीं श्रुतीचे तात्पर्य समजले पाहिजे, आणि असे समजले तरच 'मृत्यु हा तोडीलावरे आहे' हे म्हणणे छुटेल. आतां, श्रुतीमध्ये 'ब्राह्मण व क्षत्रिय' यांचाच जो अन म्हणून उल्लेख केला आहे तो फक्त उदाहरणार्थ केला आहे. कारण, सर्व वस्तूमध्ये जटांपेक्षां चेतन वस्तू ब्रेष्ट आहेत; व चेतनामध्येही इतर प्राण्यांपेक्षां मनुष्य ब्रेष्ट आहे; व त्यांतही इतरांपेक्षां ब्राह्मण व क्षत्रिय येथे आहेत म्हणूनच ते येथे उदाहरणार्थ घेतले आहेत. आतां 'परमात्मा हा कांही खात नाही' असे जी श्रुतीमध्ये म्हटले आहे व्याचा अर्थ 'तो कर्माच्या फलाचा उपभोग घेत नाही' असा समजावा. कारण, 'जीव हा कर्माच्या फलाचा उपभोग घेतो' असे याच्या मार्गेच सांगितले आहे; तेथां 'परमात्मा हा जीवाप्रमाणे कर्माच्या फलाचा उपभोग घेत नाही' असेंच सांगण्याचे श्रुतीचे तात्पर्य आहे असे समजले पाहिजे. 'परमात्मा कांही खात नाही' असे सांगण्याचे श्रुतीचे येथे तात्पर्य नाही. कारण, 'सर्व जगाचा संहार करणारा (खाणारा) परमात्मा आहे' ही गौष्ठ वेदान्तशास्त्रामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. यावरून 'खाणारा' येथे परमात्माच होय हे सिद्ध झाले. (सू. १०) शिवाय, 'तो उत्पन्न होत नाही, तो मृत्यु पावत नाही, ती विद्वान् आहे' अशा रीतीने मागूनही परमात्माचे प्रकरण चालू आहे. तेथां 'चालू असलेल्या गोडीसंबंधानेच येथे घर्णन केले आहे' असे म्हणणे रास्त आहे. शिवाय, 'तो कोठे आहे हे कोणाला माहीत आहे?' , या वाक्यांत 'तो कलण्याला मोठा कठिण आहे' असे जी सांगितले आहे ते परमात्माचे चिन्ह होय. यावरूनही 'खाणारा' येथे परमात्माच होय हे सिद्ध झाले.]

अन्ता चराचरग्रहणात् ॥ ९ ॥

९ 'खाणारा' (परमात्माच होय). कारण (तो) चराचराचे ग्रहण करितो (असें सांगितले आहे). (२)

कठवळीमध्ये म्हटले आहे:- ' ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोघे ज्याचे अन्न आहे व मृत्यु हा ज्याचे उपसेचन आहे तो कोठे आहे हे कोणाला माहीत आहे ? ' (का. १।२।२४). ह्या श्रुतीमध्ये 'अन्न' आणि 'उपसेचन' या शब्दांवरून कोणीतरी 'खाणारा' सांगितला आहे असें समजतें. आतां तो 'खाणारा' कोण ? कां अग्नि ? कां जीव ? कां परमात्मा ? असा संशय येतो. कारण, तो 'खाणारा' अमुकच असें ठरविण्याला येथे कोणतेही विशेष चिन्ह सांगितलेले आढळत नाही. वरे, ह्या (कठवळी) ग्रंथामध्ये जे प्रश्न केले आहेत व जी उत्तरे दिली आहेत त्यांचा विषय कोणता हे पाहिले तर ' अग्नि, जीव, आणि परमात्मा हे तिघेही प्रश्नोच्चरांचे विषय आहेत ' असें दिसून येते. मग, आतां तुझे काय म्हणणे आहे ? माझे म्हणणे असें आहे की या ठिकाणी 'खाणारा' अग्नि असावा. कशावरून ? ' अग्नि हा अन्न खाणारा आहे ' (वृ. १।४।६) अशी श्रुति आहे; शिवाय, ही गोष्ट प्रसिद्धही आहे यावरून. किंवा (माझे म्हणणे असें आहे की) ' खाणारा ' (येथे) जीवच असेल. कारण, '(त्या दोहों -) पैकीं एक मधुर फळ भक्षण करतो ' (मु. ३।१।१) असें श्रुतीत सांगितले आहे. परंतु ' परमात्मा (येथे) खाणारा आहे ' असे मात्र म्हणतां येत नाही. कारण, '(आणि) दुसरो काही भक्षण न करितां केवळ पहात राहतो ' (मु. ३।१।१) असें श्रुतीत सांगितले आहे. या पूर्वपक्षावर आमने उत्तरः-ह्या ठिकाणी 'खाणारा' या शब्दानें परमात्माच घेणे बरोबर आहे. कशावरून ? तो चराचराचे ग्रहण करितो (असें सांगितले आहे) याव-

१. येथे 'अन्न' या शब्दाचा अर्थ 'नाश पावणारी वस्तु' असा आहे. आतां, जी वस्तु नाश पावते ती, जो तिचा नाश करतो त्यांचे 'अन्न' असा लाक्षणिक व्यवहार या जगामध्ये होत असतो. उदाहरणार्थ :—अग्नि हा लांकडे वगैरे पदार्थीचा नाश करणारा आहे; म्हणून लांकडे वगैरे पदार्थ अभीचे 'अन्न' आहेत असें म्हणतात. तरेच, परमात्मा हा ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे सर्वांचा संहार (नाश) करतो; म्हणून परमात्म्याचे ब्राह्मण व क्षत्रिय हे 'अन्न' आहेत असें येथे लक्षणेने म्हटले आहे.

२. भात वगैरे पदार्थ खातेबेळी त्याला मदत (तोडीलावणे) म्हणून ज्या इतर वस्तु वेतात (उदाहरणार्थ, दूध, वर्ही, चटणी वगैरे) त्यांना 'उपसेचन' असें म्हणतात. परमात्मा हा मृत्युन्या साहाय्याने सर्व प्राण्यांचा संहार करितो म्हणून त्या मृत्युला 'उपसेचन' असें म्हटले आहे.

३. जीवात्मा व परमात्मा या दोघापैकीं एक म्हणजे प्रथम सांगितलेला जीवात्मा हा मधुर फळ भक्षण करतो, म्हणजे कर्मीन्या फळांचा उपभोग वेतो.

४. जीवात्मा व परमात्मा यांपैकीं कुसरा म्हणजे परमात्मा.

रून. मृत्यु हा जेथे उपसेचन आहे अशा 'चराचर' म्हणजे (सकल) स्थावर-जंगम वस्तू खा, खा ठिकाणी भक्ष्य पदार्थ आहेत असें या वाक्यावरून समजते, आतां, अशा प्रकारच्या भक्ष्य पदार्थाना पूर्णपणे खाणारा परमात्म्याहून निराळा कोणी संभवत नाही. परमात्मा हा सर्व पदार्थाचा संहार करणारा असल्यामुळे 'तो सर्व खातो', हें म्हणणे जुळतें. शंकाः—हा श्रुतीमध्ये 'तो चराचराचे ग्रहण करतो' ही गोष्ट सांगितली आढळत नाही. तेव्हां 'ती गोष्ट श्रुतीमध्ये सांगितली आहे' असें गृहीत धरून ती 'खाणारा परमात्माच होय', हें ठरविण्याला कारण म्हणून सूत्रकारांनी कशी सांगितली? उत्तरः—हा दोष आमचेवर येत नाही. कारण, 'मृत्यु हैं उपसेचन आहे' असें सांगितले असल्यामुळे 'सर्व प्राण्यांचा समुदाय—नुसते ब्राह्मण व क्षत्रिय नव्हेत—येथे भक्ष्य आहे' असें सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय दिसून येतो. आतां ब्राह्मण व क्षत्रिय हैं सर्व प्राण्यांमध्ये मुळ्य असल्यामुळे 'त्यांचा केवळ उदाहरणार्थ निर्देश केला आहे' असें मानतां येतें. आतां, जे तू म्हटले आहेस की 'आणि दुसरा कांही भक्षण न करितां केवळ पहात राहतो' (मु. ३।१।१) या श्रुतीवरून परमात्म्यालाही 'खाणारा', हें म्हणणे संभवत नाही, त्यावर आमचे उत्तरः—ब्रह्माला कर्मफलांचे भोग नाहीत ही गोष्ट सांगण्याचा या श्रुतीचा उदेश आहे. कारण, ते (भोग) जवळीच सांगितले आहेत. 'ब्रह्म सर्व पदार्थाचा संहार करीत नाही', ही गोष्ट सांगण्याचा तिचा उदेश नाही. कारण 'ब्रह्म हैं (जगाची) उत्पत्ति, स्थिति आणि लय यांचे कारण आहे' असें सर्व वेदान्त-ग्रंथांमध्ये प्रसिद्ध आहे. तेव्हां खा श्रुतीमध्ये वर्णिलेला 'खाणारा' हा परमात्माच होय असें मानणे बरोबर आहे. (९)

प्रकरणाच्च ॥ १० ॥

१० प्रकरणावरूनही (खाणारा परमात्माच होय). (२)

आणखी खा कारणास्तवही 'खाणारा' येथे परमात्माच होय. कारण की 'ज्ञानी (आत्मा) उत्पन्न होत नाही, किंवा मरत नाही' (का. १।२।१८) इत्यादि वाक्यांमध्ये परमात्म्याचेच प्रकरण चाढ्य आहे. आणि 'चाढ्य असलेल्या गोष्टीचेच ग्रहण करणे' हें युक्त होय. शिवाय, 'तो कोठे आहे हें कोणाला माहीत आहे?' (का. १।२।२५) या वाक्यांत 'तो समजण्यास मोठा कठिण आहे' असें सांगितले आहे; आणि हें तर परमात्म्याच्च चिन्ह होये. (१०)

५. 'जीवात्मा हा मधुर फळ भक्षण करितो' हें याच्या मागचेच वाक्य आहे, खा वाक्यामध्ये 'मधुर फळ खाणे' याचा 'कर्माच्या फलांचा उपभोग घेणे' असा अर्थ आहे, तेव्हां येथेही 'न खाणे' याचा '(कर्माच्या फलाचा) उपभोग न घेणे' असाच अर्थ घेणे बरोबर आहे.

१०. कारण, परमात्माच समजण्याला मोठा कठिण आहे.

[येथून तिसऱ्या अधिकरणाला आरंभ काला आहे. या अधिकरणामध्ये दोन सूत्रे आहेत. सारांशः—(सू. ११) कठवळी उपनिषदामध्येच एका वाक्यांत ‘ गुहेमध्ये प्रविष्ट ज्ञालेले (दोघे) ’ असा उल्लेख आहे. आतां हे दोघे कोण ? कां बुद्धि आणि जीव ? कां जीव आणि परमात्मा ? असा येथे संशय येतो. जर हे दोघे बुद्धि आणि जीव आहेत असें मानलें तर ज्याचा बुद्धि हा मुख्य अवयव आहे अशा शरीरापेक्षां जीव निराळा आहे असें येथे सांगितल्यासारखे होतें; व हे सांगणे येथे बरोबरच आहे. कारण, याच उपनिषदामध्ये मागें असा प्रश्न केला आहे कां मनुष्य मेल्यानंतर शरीराबोबरच जीवाचा नाश होतो किंवा शरीराचा नाश काला तरी त्या जीवाचा नाश न होतां तो स्वर्ग वैगेरे लोकांत जातो ? तेव्हां वरील सांगण्याने या प्रश्नाचे उत्तरच येथे दिल्यासारखे होतें. आतां हे दोघे जीव आणि परमात्मा आहेत असें मानलें तर जीवापेक्षां परमात्मा निराळा आहे असें येथे सांगितल्यासारखे होतें; व हे सांगणेही येथे बरोबरच आहे. कारण ‘ धर्म व अधर्म, कार्य व कारण, भूत व भविष्य या सर्वपेक्षां निराळी अशी वस्तू कोणती आहे तें सांग ’ असाही जो मागें प्रश्न केला आहे. त्या प्रश्नाचेही येथे ‘ ती वस्तु परमात्माच होय ’ असें उत्तर दिल्यासारखे होतें. तेव्हां जर येथे दोन्हीही पक्ष सांगणे संभवते तर त्यांपैकीं कोणता पक्ष येथे सांगितला आहे तें समजत नसल्यामुळे संशय येणे रास्त आहे. आतां येथे एक शंकाकार असें म्हणतोः—वरील सांगितलेले दोन्हीही पक्ष येथे संभवत नाहीत, कारण, ‘ अताचें प्राशन करणारे (म्हणजे कर्माच्या फलाचा उपभोग घेणारे) ’ असें येथे चिन्ह सांगितलें आहे. आतां, पहिल्या पक्षी हे चिन्ह, जीव हा चेतन असल्यामुळे जीवाळा जरी संभवते तरी तें बुद्धीला संभवत नाही. कारण, बुद्धि अचेतन आहे. तसेच दुसऱ्या पक्षी हे चिन्ह परमात्म्याला संभवत नाही. कारण, परमात्मा जरी चेतन आहे तरी तो कर्माच्या फलाचा उपभोग घेत नाही असे श्रुतीनेच सांगितलें आहे. तेव्हां येथे पूर्वी सांगितलेले दोन्हीही पक्ष संभवत नाहीत. उत्तर :—ज्याप्रमाणे कांही लोक चालले असतां त्यांपैकीं एकाच्या हातांतच जरी छश्री आहे तरी ‘ हे सर्व लोक छश्री घेऊन चालले आहेत ’ अशी सहज बोल-प्याची लोकांत वहिवाट आहे, त्याप्रमाणे येथेही कर्माच्या फलाचा उपभोग घेणारा जरी एकटा जीवच आहे तरी जीव आणि बुद्धि, किंवा जीव आणि परमात्मा हे दोघे कर्माच्या फलाचा उपभोग घेणारे आहेत असें लक्षणेने म्हटले आहे. अथवा, जीव हा उपभोग घेणारा आहे व परमात्मा त्याच्याकडून उपभोग घेविणारा आहे म्हणून परमात्माही उपभोग घेणारा आहे असें लक्षणेने म्हटले आहे. जरें, दुसऱ्या आचाच्याकडून स्वयंपाक करविणाऱ्या मुख्य आचाच्यालाही स्वयंपाक करणारा असें लोक म्हणतात तसेच. अशा रीतीने दुसरा पक्ष येथे संभवतो. तसेच पहिला पक्षही येथे संभवतो. कारण, जीव हा उपभोग घेणारा आहे व त्याला उपभोग घेण्याला साधन बुद्धि आहे म्हणून तिलाही उपभोग घेणारी असें लक्षणेने म्हटले आहे. जरें लांकडै हे अन शिजविष्याचे साधन असतांही ‘ लांकडैच अन शिजवितात ’ असें लोक म्हणतात त्याप्रमाणेच हे समजावे. तेव्हां वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही पक्ष येथे संभवतातच. म्हणून कोणता पक्ष येथे सांगितला आहे असा संशय येणे रास्त आहे. आतां पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें आहे की येथे दोघे या शब्दानें बुद्धि आणि जीव हेच घेतले पाहिजेत, क्षाचीं कारणे तीन आहेतः—(१) ‘ गुहेमध्ये प्रविष्ट ज्ञालेले ’ हे विशेषण हा दोघांनाच ज्ञालें. परमात्मा हा सर्वक्षापी असल्यामुळे तो गुहारूप एका विशिष्ट प्रदेशात आहे असें म्हणणे बरोबर नाही. जर गुहेमध्येच राहणारा असा दुसरा कोणी मिळत नसता, तर परमात्मा कसा तरी घेतां आला असता. पण तशी तर येथे गोष्ट नाही. कारण, शरीररूप किंवा हृदयरूप गुहेमध्येच राहणारी अशी

‘बुद्धि’ मिळत आहे. (२) ‘चांगल्या कर्मानें मिळविलेल्या हा लोकामध्ये’ असें क्षुतीमध्ये म्हटले आहे, तेही परमात्म्याला छळत नाही. कारण, परमात्म्याला चांगले किंवा वाईट असें कोणतेच काम नाहीं असें क्षुतीत सांगितले आहे. (३) जीव आणि परमात्मा हे दोघेही चेतन असल्यामुळे त्यांना ऊन व सावली यांचा दृष्टांत दिलेला छळत नाहीं. कारण, ऊन व सावली यांप्रमाणे जीव आणि परमात्मा हे परस्परविरुद्ध नाहीत. ‘दोघे’ या शब्दानें जीव आणि बुद्धि हे घेतले म्हणजे मात्र ऊन व सावली यांचा दृष्टांत जळतो. कारण, चेतन जीव व अचेतन बुद्धि हे ऊन व सावली यांप्रमाणे परस्परविरुद्धच आहेत. यावर तिदांत्याचे उत्तर:—येथे जीवाला जो दुसरा जोडीदार व्यावयाचा तो परमात्माच घेतला पाहिजे. कारण ते दोघेही आत्मे म्हणजे चेतन असल्यामुळे एका जातीचे आहेत. जसे ‘हा बैलाला दुसरा जोडीदार आण’ असें म्हटले असतां लोक दुसरा बैलच आणितात; घोडा किंवा माणूस आणीत नाहीत, तर्सेच हे होय. पूर्वपक्ष्यानें दिलेली ही तिन्ही कारणे बरोबर नाहीत. (१) ‘गुहेमध्ये असणारा’ असें सांगितले असल्यामुळे परमात्मा घेतां येत नाही हे तुझे म्हणणे बरोबर नाही. तर, उलट ‘गुहेमध्ये असणारा’ असें सांगितले असल्यामुळेच येथे परमात्मा घेतला पाहिजे. कारण ‘गुहेमध्ये असणारा’ असें परमात्म्याच्या संबंधानें वर्णन शुती व सूती यांमध्ये पुष्कळ ठिकाणी आलेले आहे. परमात्मा जरी सर्वव्याप्ती आहे तरी त्याची उपासना करितां यावी म्हणून तो गुहारूप एका विशिष्ट प्रदेशांत आहे असें म्हणणेही वाक्ये नाही. (२) ‘चांगल्या कर्मानें मिळविलेल्या हा लोकामध्ये राहणारा’ हे विशेषण जरी परमात्म्याला संभवत. नाही तरी पूर्वी सांगितलेल्या छत्रीवाल्या लोकांच्या दृष्टांतप्रमाणे तें विशेषण त्याला लक्षणेने लावले आहे असें समजावें. (३) ऊन व सावली यांचा दृष्टांत देखील जीव आणि परमात्मा घेतले असतां लावितां येतो. कारण जीव हा संसारी असल्यामुळे व परमात्मा हा असंसारी असल्यामुळे जीव आणि परमात्मा हे ऊन व सावली यांप्रमाणे परस्परविरुद्धच आहेत. तेव्हां ‘येथे जीव आणि परमात्मा यांचेच वर्णन केले आहे’ असें सिद्ध क्षाले. (स. १२) शिवाय, पुढील ग्रंथामध्ये व मागील ग्रंथामध्ये जी विशेषणे दिली आहेत तीं जीव आणि परमात्मा यांनाच संभवतात. उद्भाहरणार्थ:—‘जीवात्मारूप रथी शरीररूपी रथाच्या साहाय्याने संसारांतून मोक्षांला जातो व तो मोक्ष हेच परमात्म्याचे श्रेष्ठ पद होय’ असें पुढे म्हटले आहे. या वाक्यांत ‘जाणारा’ हे विशेषण जीवाला दिले आहे, व ‘जाण्याचे ठिकाण’ हे विशेषण परमात्म्याला दिले आहे. तर्सेच, ‘शानी जो जीवात्मा तो परमात्म्याचे ध्यान करून हर्ष व शोक करीत नाही’ असें माझे म्हटले आहे. या वाक्यांत ‘ध्यान करणारा’ हे विशेषण जीवाला दिले आहे, व ‘ध्यानाचा विषय’ हे विशेषण परमात्म्याला दिले आहे. शिवाय, हे प्रकरणही परमात्म्याचेच आहे. शिवाय, येथे ब्रह्मशानी लोक वके आहेत. तेव्हां ‘त्यांनी केलैले वर्णन अर्थात् त्रिशाचेच असले पाहिजे’ असें मानणे सयुक्तिक आहे. तेव्हां ‘जीव व परमात्मा यांचेच येथे वर्णन केले आहे’ असें सिद्ध क्षाले.

याप्रमाणेच मुंडकोपनिषदामध्ये दोन पक्षांचे वर्णन केले आहे; तेथेही व्यवहारांतील पक्षी न घेतां जीव आणि परमात्मा हेच पक्षी घेतले पाहिजेत. कारण, तेथेही परमात्मामध्ये प्रकरण चालू आहे. शिवाय, जीव आणि परमात्मा या दोघांची विन्हेही तेथे आहेत. ‘त्या दोघांपैकी एक मधुर फल भक्षण करितो (म्हणजे कर्माच्या फलाचा उपभोग घेतो)’ असें जै सांगितले आहे तें जीवाचे चिन्ह होय; व ‘दुसरा कांही एक न खाता (म्हणजे कर्माच्या फलाचा उपभोग न घेता)’ फक्क पहात राहतो’ असें जै सांगितले आहे तें परमात्म्याचे चिन्ह होय.

शिवाय, या वाक्यान्वया पुढे 'अज्ञानार्णं भोवित ज्ञालेला जीव हा जेव्हां परमात्म्याचा महिमा जाणतो तेव्हां त्या जीवाचा शोक दूर होतो' असे वाक्य आहे. त्यांतही जीव आणि परमात्मा यांचेच वर्णन केले आहे. तेव्हां या वाक्यांतही 'दोन पक्षी' अशा रूपानें जें वर्णन केले आहे तें जीव आणि परमात्मा यांचेच आहे असे सिद्ध झाले. आतां, येथे कांही लोकांचे मत असे आहे कीं मुळकोपनिषदांतील वाक्यामध्ये जें दोघांचे वर्णन केले आहे तें ह्या अधिकरणांतील सिद्धांत्यान्वया मताप्रमाणे जीव व परमात्मा यांचेही नाहीं; व पूर्वपक्ष्यान्वया मताप्रमाणे बुद्धि आणि जीव यांचेही नाहीं. कारण, या वाक्यामध्ये सत्त्व आणि क्षेत्रज्ञ यांचे वर्णन आहे असे 'पैगिरहस्यब्राह्मण' नामक ग्रंथामध्ये सांगितले आहे. 'सत्त्व म्हणजे अंतःकरण आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीव' असे तेथे स्पष्टच सांगितले आहे. यावरुन सिद्धांत्यान्वया मताप्रमाणे येथे वर्णन नाहीं असे सिद्ध झाले. तरेच, पूर्वपक्ष्यान्वया मताप्रमाणेही हें वर्णन नाहीं. येथे संसारी जीवांचे वर्णन केले नाहीं; तर मुक्त दशेला पौचलेल्या म्हणजे ब्रह्मस्वरूपी जीवांचे येथे वर्णन केले आहे. कारण, 'तो कांहीं एक न खातां (म्हणजे कर्मान्वया फलाचा उपमोग न घेतां) फक्त पहात राहतो' असे येथे म्हटले आहे. शिवाय, जीव व ब्रह्म हे एकच आहेत असे श्रुतिस्पूर्तीवरूपही सिद्ध होते. शिवाय 'अशा हा सत्त्व-क्षेत्रज्ञाना जो जाणतो त्यान्वया अज्ञानाचा लेशही उरत नाही' असे पैगिरहस्यब्राह्मण ग्रंथामध्ये पुढे सांगितले आहे. जर 'क्षेत्रज्ञ' या शब्दाचा अर्थ 'संसारांत असलेला जीव' असा घेतला तर ह्यान्वया ज्ञानानें सर्व अज्ञान नष्ट होते असे म्हणतां येणार नाहीं. तेव्हां क्षेत्रज्ञ म्हणजे मुक्त ज्ञालेला ब्रह्मस्वरूपी जीवच होय असे समजावें. शंका :— 'त्या दोघांपैकीं एक मधुर फळ भक्षण करितो (म्हणजे कर्मान्वया फलाचा उपमोग घेतो)' असे जें म्हटले आहे तें सत्त्वान्वया संबंधानेच लाविले पाहिजे; पण तरेच तर लावितां येत नाहीं. कारण, सत्त्व म्हणजे अंतःकरण होय. पण अंतःकरण हें अचेतन असल्यासुलें त्याला भोक्तृत्व हा धर्म लावितां येत नाहीं. उत्तरः— जीव हा भोक्ता नाहीं असे सांगण्याविषयीं या सुंडकोपनिषदांतील वाक्यांचे मुख्य तात्पर्य आहे. अंतःकरण भोक्ता आहे असे सांगण्याविषयीं तात्पर्य नाहीं; व हें समजावें म्हणूनच मुखदुःखें वैरे ज्याला होतात अशा अंतःकरणावर भोक्तृत्वाचा आरोप केला आहे. कारण, अंतःकरण आणि जीव या दोघांन्वया स्वभावांमधील भेद न कल्प्यामुळे हे दोघेही कर्ता व भोक्ता आहेत अशी लोकांना भ्रांति होते. खरा विचार केला तर अंतःकरण हें कर्ता व भोक्ता नाहीं; कारण, तें अचेतन आहे, व तें अज्ञानानें कल्पिलेले आहे. तरेच, जीव हा कर्ता व भोक्ता नाहीं; कारण, त्याला कोणताच विचार नाहीं. श्रुति देखील असेच सांगते कीं, कर्ता भोक्ता वैरे सर्व व्यवहार स्वप्रांतील व्यवहारांप्रमाणे अज्ञानामुळे होतात. पण आत्मा एक आहे असे ज्ञान झाले म्हणजे हे सर्व व्यवहार बंद होतात. तेव्हां एकंदरीत मुळकोपनिषदांतील वाक्यामध्ये केलेले वर्णन ह्या अधिकरणांतील सिद्धांती व पूर्वपक्षी यांपैकीं कोणान्वयाही मताला धरून नाहीं असे सिद्ध झाले.]

गुहां प्रविष्टावात्मानौ हि तद्वर्णनात् ॥ ११ ॥

११ गुहेमध्ये प्रविष्ट ज्ञालेले दोघे (जीव आणि परमात्मा हेच हात.) कारण ते आत्मे आहेत; (आणि संख्येपासून एका जातीच्या व्यक्तींचीच प्रतीति झालेली लोकांत) आढळते. (३)

कठवळीमध्येच पुढील वाक्य आहे : - ' सुकृताच्या लोकामध्ये (राहून) क्रतोचे प्राशन करणारे, उलूष जें ब्रह्माचें स्थान (हृदय) त्यांतील गुहेमध्ये प्रविष्ट शाळेले (हे दोघे) ऊन व सावली यांप्रमाणे परस्पर-(विरुद्ध) आहेत असे ब्रह्मवेते लोक आणि ज्यांनी तीन वेळ अभीचें चयनै केले आहे असे पांच अभी बाळांगारे गृहस्थाश्रमी लोकही बोलतात ' (का० १।३।१). आतां, हा ठिकाणी असा संशय येतो की येथे बुद्धि आणि जीव हे सांगितले आहेत किंवा जीव आणि परमात्मा हे सांगितले आहेत ? जर बुद्धि आणि जीव हे सांगितले असतील तर ' ज्यामध्ये बुद्धि प्रमुख आहे असा जो शरीर हंद्रिये वौरेचा समुदाय त्याहून जीव निराळा सांगितला आहे ' असे होतें; व तें सांगणेही येथे हवेच आहे. कारण ' मनुष्य मरण पावल्यावर जो हा संशय येतो की, कोणी ' (आत्मा स्वर्ग वौरे लोकांप्रत जाणारा असा) आहे ' असे म्हणतात, कोणी नाही असे म्हणतात, तेव्हां हैं (आत्मतत्त्व) तुं मला सांगितलेस म्हणजे मी जाणीन, हाच माझा तिसरा वर आहे ' (का० १।१।८०) असा पूर्वी प्रश्न केला आहे. आतां जीव आणि परमात्मा हे सांगितले असतील तर ' जीवाहून परमात्मा निराळा सांगितला आहे ' अ. होतें; व तें सांगणेही येथे हवेच आहे. कारण ' धर्माहून निराळे, अधर्माहून निराळे, हा कार्यकारणाहून निराळे, भूतकालाहून निराळे, भविष्यकालाहून निराळे, असे जें काय तुं पहातोस तें मला सांग ' (का० १।२।१४) असाही पूर्वी प्रश्न केला आहे.

१. ' सुकृत ' म्हणजे पुण्य, त्याच्या योगाने प्राप्त शाळेला जो ' लोक ' म्हणजे देह, त्वा देहाचे ठिकाणी; ' क्रत ' म्हणजे कर्माची जीं फले, त्यांचे ' प्राशन करणारे ' म्हणजे त्यांचा उपभोग घेणारे जीव आणि परमात्मा. (र.) कठवळीच्या भाष्यामध्ये आचार्यांनी ' सुकृत ' या पदाचा अन्वय ' लोकामध्ये ' या पदाशी न करतां ' क्रत ' या पदाशी करून त्या दोन शब्दांचा ' स्वतः केलेल्या कर्माची अवश्य होणारी फले ' असा अर्थ केला आहे.

२. बुद्धीला या ठिकाणी ' गुहा ' म्हटले आहे.

३. अभीचें चयन करणे म्हणजे अभी राखणे. कठवळीमध्ये नाचिकेत नामक ग्राहणपुत्रानें जीं वाक्ये उच्चारिली आहेत त्यांचें अथयन करणे हैं एक चयन; त्या वाक्याचा अर्थ समजून घेणे हैं दुसरे चयन; व नंतर त्याप्रमाणे अभी राखणे हैं तिसरे चयन होय. म्हणून ' तीन वेळां अभीचें चयन केले आहे ' असे येथे म्हटले आहे.

४. गार्हपत्य, दक्षिणामि, आहवनीय, सभ्य आणि आवस्थ्य असे पांच अभी अभिहोत्री लोक बाळगतात.

५. कठवळीमध्ये असे वर्णन केले आहे की ' नाचिकेत ' नामक एका ग्राहणपुत्राने ग्रस्यूपाशीं तीन वर मागितले. त्यांपैकी ' शरीर, हंद्रिय, मन व बुद्धि यांहून भिन्न व ज्याला दुसरा जन्म ग्राप्त होतो असा जीव म्हणून कोणी आहे किंवा नाहीं तें सांग ' हा तिसरा वर होय.

आहे. हा ठिकाणी एक शंकाकार असें विचारतो : - हे दोन्ही पक्ष (या ठिकाणी) संभवत नाहीत. कशावरून ? ' क्रताचें प्राशनं ' म्हणजे कर्मच्या फलांचा उपभोग होय. कारण, ' सुकृताच्या लोकामध्ये ' असे येथे खिन्ह सांगितले आहे. आता तो उपभोग, जीव चेतन असल्यामुळे जीवालाच संभवतो; बुद्धि अचेतन असल्यामुळे तिला संभवत नाही; आणि श्रुती तर ' प्राशन करणारे ' (दोघे) या द्विवचनावरून ' दोघेही प्राशन करितात ' असें दाखविते. तेव्हां, ' बुद्धि आणि जीव (येथे सांगितले आहेत) ' हा पक्ष तर संभवत नाही; आणि म्हणूनच ' जीव आणि परमात्मा (येथे सांगितले आहेत) ' हा पक्ष देखील संभवत नाही. कारण, परमात्मा जरी चेतन आहे तरी देखील त्याचे ठिकाणी फलांचा उपभोग संभवत नाही. कारण ' आणि दुसरा कांही भक्षण न करितां केवळ पहात राहतो ' (मु० ३।१।१) असें मंत्रांत सांगितले आहे. या शंकेचे उत्तर :—तूं दिलेला दोष बरोबर नाही. कारण, पुष्कळ लोक जात असतां त्यांमध्ये छत्रीवाला जरी खरोखर एकच आहे तरी ' (पुष्कळ) छत्रीवाले जातात ' असे गौण रीतीने म्हटलेले जसे आढळून येते, त्याप्रमाणे उपभोग घेणारा जरी एक आहे तरी येथे 'दोघे उपभोग घेतात ' असे (गौण रीतीने) म्हटले आहे (असे मानतां येईल). किंवा, (जीव आणि परमात्मा हे घेतले असतां) जीव हा प्रत्यक्ष उपभोग घेतो आणि ईश्वर त्याच्याकळून उपभोग घेववितो म्हणून उपभोग घेवविणाऱ्यालाही ' उपभोग घेणारा ' असे म्हटले आहे. कारण, दुसऱ्याकळून स्वयंपाक करविणाऱ्या (मुख्य आचार्या—) लाही ' तो स्वतः स्वयंपाकी आहे ' असा व्यवहार (लोकामध्ये) प्रसिद्ध असलेला आढळतो. बुद्धि आणि जीव हे घेतले असतांही (बुद्धि उपभोग घेतो हें म्हणणे) संभवते. कारण ' लांकडं शिजवितात ' इत्यादि प्रयोग आढळत असल्यामुळे येथे '(बुद्धिरूप) करणाला गौण रीतीने कर्ता म्हटला आहे ' असे मानतां येते, आतां आत्माच्या प्रकरणामध्ये दुसरे कोणी दोघे फलाचा उपभोग घेणारे (येथे सांगितले आहेत असे म्हणणे) संभवत नाही. तेव्हां येथे ' बुद्धि आणि जीव हे सांगितले आहेत, किंवा जीव आणि परमात्मा हे सांगितले आहेत ' असा संशय येतो (हें सिद्ध झाले). तर मग येथे तुझे काय म्हणणे आहे ? (पूर्वपक्षी म्हणतो माझे म्हणणे असे आहे की) बुद्धि आणि जीव हेच येथे सांगितले आहेत. कशावरून ? ' गुहेमध्ये प्रविष्ट झालेले ' असे (येथे) विशेषण दिले आहे यावरून. हा ठिकाणी ' गुहा ' शब्दानें शरीर ध्या, किंवा छद्य ध्या, कांहीही घेतले तरी बुद्धि आणि जीव यांनाच ' गुहेमध्ये प्रविष्ट झालेले ' हें म्हणणे जुळतो. तेव्हां, अशा रीतीने हें म्हणणे जुळत असतां ' सर्वव्यापी ब्रह्म हें (गुहारूप) विशिष्ट प्रदेशांत आहे '

६. सुकृताच्या लोकामध्ये म्हणजे पुण्यानें प्राप्त शालेल्या शरीरामध्ये. आतां या शरीरामध्ये कर्मफलांच्या उपयोगावांचून दुसरी गोष्ट संभवत नाही. म्हणून ' क्रताचें प्राशन ' म्हणजे कर्मफलांचा उपभोगच होय.

अशी कल्पना करणे योग्य नाही. शिवाय, 'सुकृताच्या लोकामध्ये (राहून ऋताचें प्राशन करणारे)' (का० १।३।१) ही श्रुति ' (जीव) कर्माच्या सपाट्यांतून सुटलेला नाही ' असें दाखविते. आणि परमात्मा तर चांगळे अथवा वाईट अशा कोणत्याही कर्माच्या सपाट्यांत सांपडलेला नाही. कारण, ' तो कर्मांने वाढत नाही आणि कर्मीही होत नाही ' (व० ४।४।३३) अशी श्रुति आहे. शिवाय ऊन व सावली यांचा दृष्टांत देखील चेतन (जीव) आणि अचेतन (बुद्धि) हीं सांगितलीं आहेत असें घेतले तरच जुळतो. कारण, चेतन आणि अचेतन हे ऊन व सावली यां-प्रमाणे परस्परविरुद्ध आहेत. तेव्हां बुद्धि आणि जीव हेच येथे सांगितले असावे. या पूर्वपक्षावर आमचें उत्तर:-जीव आणि परमात्मा हेच या ठिकाणी सांगितले असले पाहिजेत. कशावरून ? ते दोघेही आस्मे आहेत म्हणजे ते दोघेही चेतन असल्यामुळे एका जातीचे आहेत यावरून. संख्या उच्चारली असतां (तिजपासून) लोकामध्ये एका जातीच्या वस्तूचेच ज्ञान होतें असें दृष्टीस पडतें. ' ह्या बैलाला (जोडीदार) दुसरा पहा ' असें सांगितले असतां (जोडीदार) दुसरा बैलच पहातात, घोडा किंवा माणूस पहात नाहीत. तेव्हां या ठिकाणी ' फलाचा उपभोग घेणे या चिन्हावरून विज्ञानात्मा (जीवात्मा) सांगितला आहे ' असें निश्चित ज्ञाल्यानंतर (याला जोडीदार) दुसरा कोण सांगितला आहे हे पहातेवरीं त्याच जातीचा जो चेतन परमात्मा तोच मनांत येतो. शंका:- ' गुहेमध्ये प्रविष्ट झालेले ' असें श्रुतीमध्ये सांगितले असल्यावरून परमात्मा घेतां येत नाही असें मी पूर्वीं म्हटलें आहे. उत्तर:-आम्ही तर असें म्हणतों की ' गुहेमध्ये प्रविष्ट झालेले ' असें श्रुतीमध्ये सांगितले असल्यावरूनच परमात्मा घेतला पाहिज. कारण ' गुहेमध्ये प्रविष्ट होणे ' हें श्रुतिसृतीमध्ये परमात्म्याच्या संबंधानेच सांगितलेंवै वरचेवर आढळते. उदाहरणार्थः—' गुहेमध्ये प्रविष्ट झालेल्या, (म्हणून) कठिण ठिकाणी असणाऱ्या अशा पुरातन पुरुषाप्रत (जाणून ज्ञानी मनुष्य हर्ष व शोक टाकतो)' (का० १।२।१२) ' उत्कृष्ट आकाशांतील गुहेमध्ये असणाऱ्या (पुरुषा-) ला जो जाणतो ' (तै० २।१) ' गुहेमध्ये प्रविष्ट झालेल्या आत्म्याचा शोध कर ' इत्यादि ठिकाणी. ब्रह्म जरी सर्वव्यापी आहे तरी त्याचे स्पष्ट रीतीने ज्ञान व्हावें याकरितां तें एका विशिष्ट प्रदेशांत आहे असें सांगेही विरुद्ध होत नाहीं हे देखील आम्ही पूर्वीं (१।२।७) सांगितलेच आहे. ' सुकृताच्या लोकामध्ये राहणे ' हा धर्म जरी (वास्तविक) एका जीवाचाच आहे तरी छत्रीवात्याच्या दृष्टांतप्रमाणे तो दोघांचाही आहे असें म्हणणे विरुद्ध होत नाही. ऊन व सावली यांचा दृष्टांतही विरुद्ध होत नाही. कारण, (संसारित्व आणि असंसारित्व हे जे अनुक्रमे जीवात्मा आणि परमात्मा यांचे धर्म त्यांपैकी) संसारित्व हा अविद्याकल्पित व असंसारित्व हा पारमार्थिक असल्यामुळे हे धर्म देखील ऊन व सावली

यांप्रमाणे परस्पर-विरुद्धच आहेत. तेव्हां हा ठिकाणी 'गुहेमध्ये प्रविष्ट ज्ञालेले' जीव आणि परमात्माच होत असें मानलें पाहिजे. (११)

आणखी कोणत्या कारणास्तव जीव आणि परमात्मा हेच 'गुहेमध्ये प्रविष्ट ज्ञालेले आहेत' असें मानलें पाहिजे ?

विशेषणाच ॥ १२ ॥

१२ विशेषणे (दिलीं) आहेत म्हणूनही ('गुहेमध्ये प्रविष्ट ज्ञालेले' जीव आणि परमात्माच होत). (३)

या काठक श्रुतीमध्यें जी विशेषणे दिलीं आहेत तीही जीव आणि परमात्मा ह्यांनाच संभवतात. उदाहरणार्थः—'आत्मा हा रथी आहे आणि शरीर हें रथ आहे. असें तूं समज' (का० १।३।३) या पुढील वाक्यांत 'जीव, शरीर वैरे वस्तूंवर रथी, रथ वैरे वस्तूंचे रूपकःकरून त्यांत जीवात्मा हा संसार आणि भोक्ता यांमधून जाणारा रथी आहे' अशी कल्पना केली आहे; आणि 'तो मार्गाच्या शेवटाला पोंचतो, (आणि) तेच विष्णूचे उत्कृष्ट स्थान होय' (का० १।३।९) या वाक्यांत 'परमात्मा हा जाण्याचे टिकाण आहे', अशी कल्पना आहे. तसेच 'जो पाहण्यास दुर्मिळ, गुप्त ठिकाणी शिरलेला, गुहेमध्ये प्रविष्ट ज्ञालेला, (म्हणून) कठिण ठिकाणी असणारा, आणि पुरातन, अशा त्या देवाचे एकांग चित्तानें ध्यान करून ज्ञानी मनुष्य आनंद व शोक टाळतो' (का० १।२।१२) हा मागील मंत्रामध्येही 'ध्यान करणारा' व 'ध्यानाचा विषय' हीं विशेषणे जीव आणि परमात्मा ह्यांनाच दिलीं आहेत; शिवाय हें परमात्म्याचे प्रकरण चालूं आहे. शिवाय 'ब्रह्मवेत्ते (लोक) बोलतात' (का० १।३।१) या (मागील) वाक्यामध्ये जें विशेष प्रकारच्या वक्त्याचे ग्रहण केले आहे तेही परमात्मा घेतला तरच जुळूंते. तेव्हां येथे जीव आणि परमात्मा हेच सांगितले असले पाहिजेत.

(याप्रमाणेच) 'नेहमीं वरोबर असणारे व स्नेहीं असे दोन पक्षी (एका वृक्षावर राहतात)' (मु० ३।१।१) इत्यादि श्रुतीमध्ये देखील हीच तच्छा जाणावी. तेथेही आत्म्याचे प्रकरण चालूं असल्यामुळे व्यवहारांतील पक्षी सांगितले नाहीत. 'त्या दोहोंपैकीं एक मधुर फळ भक्षण करतो' (मु० ३।१।१) या वाक्यांत 'भक्षण करणे' हें यिन्ह सांगितले असल्यामुळे जीवात्मा सांगितला आहे; 'आणि दुसरा कांहीं भक्षण न करितां केवळ पहात राहतो' (मु. ३।१।१) या वाक्यांत 'भक्षण न करणे'

१. ज्याअर्थी येथे ब्रह्म जाणणारे असे वक्ते आहेत त्याअर्थी त्यांनी केलेले वर्णन ब्रह्माचेच आहे असें मानणे सयुक्तिक आहे.

आणि 'चैतन्य (पाहणे)' हीं चिन्हें सांगितलीं असल्यामुळे 'परमात्मा सांगितला आहे' असें समजावें. शिवाय " (देहरूपी) एका वृक्षामध्ये गढलेला मनुष्य 'मी पापर आहें' असें समजून व अनेक चिंतांनी व्याप्त होऊन शोक करितो; (पण) ज्याची लोक सेवा करितात व जो (जीवाहून) निराळा, अशा ईश्वराला तो जेव्हां पहातो, व '(हैं सर्व जग) त्याचे माहात्म्य (आहे)' असें जाणतो तेव्हां त्याचा शोक दूर होतो '' (मुं. ३।१।२) या पुढील मंत्रामध्ये 'पाहणारा' आणि 'पाहण्याचा विषय' हीं विशेषणे (अनुक्रमे) जीव आणि परमात्मा यांनाच दिलीं आहेत.

येथे दुसरे कांहीं लोक असें म्हणतात :— ' (नेहमीं बरोबर असणारे व स्नेही असे) दोन पक्षी (एका वृक्षावर राहतात)' हीं क्रचा ह्या अधिकरणाच्या सिद्धांतां-प्रमाणे लावतां येत नाहीं. कारण पैंगिरहस्यब्राह्मण या ग्रंथांमध्ये ह्या क्रचेचे निराळ्या तळ्हेने व्याख्यान केले आहे. तें असें :— ' त्या दोहोंपैकी (जो) एक मधुर फळ भक्षण करितो (तो) सत्त्व होय. आणि (जो) दुसरा कांहीं भक्षण न करितां केवळ पहात राहतो (तो) इ होय. ते हे (येथे सांगितलेले) दोघे जण सत्त्व (अंतःकरण) आणि क्षेत्रज्ञ (जीव) होत ' . आता (ह्या ब्राह्मणामध्ये) ' सत्त्व ' शब्दानें जीव, आणि ' क्षेत्रज्ञ ' शब्दानें परमात्मा घ्यावा असें कोणी म्हणेल तर तसें नाहीं. कारण एक तर सत्त्व आणि क्षेत्रज्ञ हे शब्द अंतःकरण आणि जीव या अर्थीं प्रसिद्ध आहेत. आणि दुसरे ' त्या शब्दांचे हेच अर्थ आहेत ' , अते त्या ब्राह्मणामध्ये सांगितले आहे. पहा :— ' ज्याच्या योगानें स्वप्न पाहतो तें हैं सत्त्व, आणि जो हा पहाणारा शारीर तो क्षेत्रज्ञ, ते हे सत्त्व आणि क्षेत्रज्ञ होत ' . तसेच (' नेहमीं बरोबर असणारे दोन पक्षी ') हीं क्रचा ह्या अधिकरणाच्या पूर्वपक्षाप्रमाणेही लावतां येत नाहीं. कारण, ' शारीर (म्हणजे) जीवात्मा ह्या कर्तृत्व, भेक्तृत्व वगैरे संसारधर्मानीं युक्त आहे ' अशा रूपानें त्याचे वर्णन येथे विवाक्षित नाहीं; तर ' तो सर्व संसारधर्मापासून मुक्त झालेला, ब्रह्माच्या स्वभावाचा व केवळ चैतन्यस्वरूपी आहे ' अशा रूपानें त्याचे वर्णन येथे विवाक्षित आहे. हीं गोष्ट ' दुसरा भक्षण न करितां केवळ पहात राहतो ' या श्रुतीवरून स्पष्ट होत आहे. तसेच ' तें तू आहेस ' (छां० ६।८।७), ' क्षेत्रज्ञ (जीव) म्हणून जो आहे तो देखील मीच आहें असें समज ' (म० गी० १३।२) इत्यादि श्रुतिसृतीवरूनही हीच गोष्ट सिद्ध होते. शिवाय, अशा रीतीने (व्याख्यान केले तर-) च ' ते हे दोघे सत्त्व आणि

२. या वाक्यांत जीव व परमात्मा यांचे वर्णन केले आहे असा या अधिकरणाचा सिद्धांत आहे. परंतु शंकाकाराच्या मर्तीं या वाक्यांत जीव व परमात्मा यांचे वर्णन केले नाहीं, तर बुद्धि आणि असंसारी जीव यांचे वर्णन केले आहे.

३. बुद्धि आणि संसारी जीव यांचे या वाक्यांत वर्णन आहे असें पूर्वपक्षाचे भत आहे. पण शंकाकाराच्या मर्तीं या वाक्यांत बुद्धि आणि संसारी जीव यांचे वर्णन नाहीं; तर, बुद्धि आणि असंसारी (म० मुक्त) जीव यांचे वर्णन आहे.

क्षेत्रज्ञ होत; ' ' हें ज्ञान ज्ञालेल्या मनुष्याला कोणत्याही प्रकारचा (अविद्यारूपी) मळ लागत नाही ' , इत्यदि वाक्यांतंच जो ब्रह्मविद्येचा उपसंहार त्या ब्राह्मणामध्ये केलेला दृष्टीस पडतो तो जुळतो.

शंका :—वरील व्याख्यानाप्रमाणे ' त्या दोघोपैकी (जो) एक मधुर फळ भक्षण करतो (तो) सत्त्व होय ' ह्या श्रुतीत अचेतन सत्त्वाला भोक्ता असें म्हटले आहे तें कसे ?

उत्तर :—ही श्रुति ' अचेतन सत्त्व हें भोक्ता आहे ' असें सांगण्याकरितां प्रवृत्त ज्ञालेली नाही; तर ' चेतन जीव हा भोक्ता नव्हे, तो ब्रह्मस्वरूपी आहे ' असें सांगण्याकरितां प्रवृत्त ज्ञाली आहे. आणि यासाठीच श्रुतीने सुख वौरे विकार ज्याला होतात अशा सत्त्वा- (अंतःकरणा—) वर भोक्तृत्वाचा आरोप केला आहे. आतां, अंतःकरण आणि जीव यांच्या परस्परांच्या स्वरूपांमधील भेद न समजल्यामुळे ' जीव हा कर्ता आहे व भोक्ता आहे ' अशी लोक कल्पना करितीत. वास्तविक पाडिले तर दोघोपैकी एक देखील कर्ता व भोक्ता नाही. अंतःकरण हें कर्ता व भोक्ता नाही; कारण, अंतःकरण अचेतन आहे; व जीवही कर्ता व भोक्ता नाही, कारण जीवाला विकार नाही. अंतःकरणाला कर्ता व भोक्ता म्हणणे तर अगर्दीच संभवत नाही. कारण, अंतःकरणाचे स्वरूप अविद्येच्या योगाने आस्तिलांत आले आहे. याप्रमाणेच श्रुतीही ' जेव्हां कांहीं भिन्न आहेसे दिसेल तेव्हां एक दुसऱ्याला पाहील ' (बृ. ४।५।१५) या वाक्यांत ' कर्तृत्व वौरे व्यवहार हे स्वामध्ये पाहिलेल्या हत्ती वौरेच्या व्यवहारांप्रमाणे अविद्यावस्थेतेच संभवतात ' असें सांगते; आणि ' जेव्हां हा सर्व आपणच होतो तेव्हां हा कशाने कोणाला पाहील ? ' (बृ० ४।५।१५) या वाक्यांत ' ज्ञानी मनुष्याला कर्तृत्व वौरे व्यवहार नाहीत ' असें सांगते: (१२)

[वेदून चौथ्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. या अधिकरणामध्ये तेराब्या सत्त्वापासून सतराब्या सूत्रापर्यंत पांच सूत्रे आहेत. सारांशः—(सू. १३) छांदोग्य उपनिषदांत एका वाक्यामध्ये ' पुरुष ढोळ्यांत राहतो ' असे वर्णन केले आहे. तेव्हां येथे 'पुरुष' शब्दानें ढोळ्यांत एखाद्या मनुष्याचे जे प्रतिबिंब पडते ते ध्यावें, किंवा जीवात्मा ध्यावा किंवा त्या इंद्रियाची अभिमानी जी सूर्यरूपी देवता ती ध्यावी, किंवा परमात्मा ध्यावा असा संशय येवो. आतां पूर्वपक्ष्याचे म्हणणे असे आहे की ' पुरुष ' या शब्दानें प्रतिबिंब ध्यावें. कारण, 'जो हा पुरुष दृष्टीस पडतो ' असे श्रुतीमध्ये म्हटले आहे; आणि प्रतिबिंब हें दृष्टीस पडते हें तर सर्वोना महशूरूच आहे. किंवा, पुरुष शब्दानें जीवात्माही ध्यावा; कारण, जीवात्मा कोणताही पदार्थ ढोळ्यानें पाहतेवेळी ढोळ्याच्या जवळ असतो. शिवाय, श्रुतीमध्ये त्या पुरुषाला ' आत्मा ' असा शब्द लावला आहे. तोही जीवात्मा घेतला असतां जुळतो. किंवा, पुरुष-

४. बुद्धि वस्तुतः जड आहे; पण अज्ञानानें ती चैतन्यरूप भासली म्हणजे तिला सुख, दुःख वौरे धर्म प्राप्त होतात. तरेंच आत्मा हा वस्तुतः निरूपाधिक आहे; पण अज्ञानानें तो बुद्धिरूप उपाधीनें युक्त असा भासला म्हणजे त्याला भोक्तृत्व प्राप्त होतें.

या शब्दानें त्या (नेत्ररूप) इंद्रियाची अभिमानी जी सूर्यरूपी देवता ती व्यावी. कारण ती देवता देखील 'आपल्या किरणांच्या द्वारानेही इंद्रियामध्ये राहिली आहे' असें श्रुतीनेच सांगितले आहे. तरेच, त्या पुरुषाला श्रुतीमध्ये 'अमृत' व 'निर्भय' असें जें म्हटले आहे ते देखील सूर्यरूपी देवतेला कसें तरी संभवते. कारण, 'अमृत' म्हणजे ज्याला मरण नाहीं तें; व 'निर्भय' म्हणजे ज्याला भीति नाहीं तें. आतां, परमात्म्याच्या मानानें पाहिले असतां जरी सूर्योला भीति व मरण आहे तरी आमच्या मनुष्यांच्या मानानें पाहिले असतां सूर्योला मरण नाहीं व भीतिही नाहीं असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. एकंदरीत, पुरुष या शब्दानेही तिधांपैकीं कोणताही घेतां येईल; पण परमात्मा मात्र घेतां येणार नाहीं; कारण, खाला 'डोळा' हें जें विशेष स्थान येथें सांगितले आहे तें तो सर्वव्यापी असल्यामुळे त्याला चुल्लत नाहीं. यावर सिद्धांत्याचें उत्तरः—या ठिकाणी पुरुष या शब्दानेही तिधेही घेतां येत नाहीत; परमात्मा हांच घेतला पाहिजे. कारण, ही श्रुतीमध्ये सांगितलेले सर्व गुण परमात्म्यालाच जुळतात. अगोदर आत्मा हा शब्द मुख्य रीतीनें परमात्म्यालाच लागतो. तरेच 'मरण नसणे' व 'भय नसणे' हे धर्म देखील परमात्म्यालाच चांगल्या रीतीनें जुळतात; व श्रुतीमध्ये 'परमात्म्याला मरण नाहीं व भय नाहीं' असें वारंवार सांगितले आहे. शिवाय, 'डोळा' हें स्थान परमात्म्यालाच योग्य आहे. कारण, जसा परमात्म्याला कोणत्याही दोषाचा संबंध होत नाहीं तसा खाचा आश्रय जो डोळा त्यालाही कोणत्याही दोषाचा संबंध होत नाहीं. हीच गोष्ट पुढील श्रुतीमध्ये सांगितली आहे:—ही डोळ्यामध्ये पाणी किंवा तूप घातले तर तें डोळ्याना न लागतां पापणीच्या वाटेनें निघून जातें. तरेच, 'संयद्राम', 'वामनी', 'भामनी', वगैरे जीं विशेषणे पुढे दिलीं आहेत तीं देखील परमात्म्यालाच जुळतात. 'संयद्राम' म्हणजे कर्मांचे फल उत्पन्न करणारा. 'वामनी' म्हणजे कर्म करणाऱ्याला खाचे फल देणारा. 'भामनी' म्हणजे सर्व लोकांत प्रकाशणारा. तात्पर्य हे सर्व धर्म परमात्म्याचे ठिकाणी चुल्लतात म्हणून पुरुष म्हणजे परमात्माच होय. (सू. १४) आतां 'परमात्मा सर्वव्यापी असल्यामुळे खाला डोळा हा लहान आश्रय कसा सांगितला' या पूर्वपश्याच्या शंकेवर उत्तर:—जर परमात्म्याला डोळा हा एकच आश्रय सांगितला असता तर तुझी शंका बरोबर होती. पण श्रुतीमध्ये परमात्म्याला पृथिवी, जल, तेज व इंद्रिये वगैरे अनेक आश्रय अनेक ठिकाणी सांगितले आहेत. त्यांपैकीच डोळा हा एक आश्रय सांगितला आहे असें समज. परमात्म्याला अनेक आश्रयच फक्त सांगितले आहेत असें नाहीं; तर अनेक प्रकारची नांवे व अनेक प्रकारची रूपेही सांगितलीं आहेत. उदाहरणार्थ:—'त्याचे उत् हें नांव आहे, त्याचे सौन्याचे केंस आहेत' हस्तादि. आतां परमात्मा जरी वास्तविक रीतीनें निरुण आहे तरी त्याच्यावर ही गुणांची कल्पना उपासनेकरितां केली आहे असें आमीं मार्गे सांगितलेच आहे. तेव्हां विष्णुला शालग्राम हा आश्रय जसा उपासनेकरितांच कल्पिला आहे तसा परमात्म्याला 'डोळा' हा आश्रय उपासनेकरितांच कल्पिला आहे असें मानण्यास कांहीं हरकत नाहीं. (सू. १५) शिवाय, 'पुरुष' या शब्दानेही परमात्माच घेतला पाहिजे. कारण 'सुखानेही युक्त ब्रह्म आहे' असें या भागाच्या आरंभी सांगितले आहे. तेव्हां प्रकरणावरून येथे ब्रह्मच घेणे योग्य आहे. शिवाय, 'तुझा गुरु तुला मार्ग सांगोल' या वाक्यातही ब्रह्मवेत्याचा मार्ग सांगण्याविषयीची प्रतिज्ञा केली आहे; नवा विषय सुलं करण्याविषयीची प्रतिज्ञा केली नाहीं. शंका:—पण या भागाच्या आरंभी सुखानेही युक्त ब्रह्म आहे असें कशावरून सांगितले आहे? उत्तर:—या भागाच्या आरंभी 'प्राण ब्रह्म आहे, क ब्रह्म आहे, ख ब्रह्म आहे?

असें जें सांगितले आहे त्यावरून अर्थात् सुखानें युक्त अशा ब्रह्माचें वर्णन केले आहे असें सिद्ध होते. कारण, 'क ब्रह्म आहे, ख ब्रह्म आहे' याचा अर्थ काय? असा उपकोसलानें जो प्रश्न केला आहे त्याचें उत्तर 'क आणि ख हे एकच आहेत' असें दिले आहे. या उत्तराचें तात्पर्य असें आहे कीं, जर 'ख ब्रह्म आहे' येवढेच येथे सांगितले तर ख म्हणजे भूताकाश हैं. ब्रह्माचें चिन्ह असल्यामुळे भूताकाशाला ब्रह्म हा शब्द लावला आहे अशी प्रतीति होईल. तसेच 'क ब्रह्म आहे' येवढेच येथे सांगितले तर क म्हणजे विषयसुख हैं ब्रह्म आहे असें ज्ञान होईल. तेव्हां 'क आणि ख हे दोन्ही शब्द येथे एकमेकांचीं विशेषणे आहेत' असें मानले पाहिजे; व असें मानले म्हणजे सुखानें युक्त ब्रह्म आहे असा या वाक्यापासून बोध होतो. कारण, ब्रह्मच (भूताकाशाप्रमाणे) व्यापक-सुख (ख-विशिष्ट क) आहे; विषयसुख नाही. तसेच ब्रह्मच सुखानें युक्त असें आकाश (क-विशिष्ट ख) आहे; भूताकाश नाही. आतां 'क ब्रह्म आहे ख ब्रह्म आहे' असा दोनदा ब्रह्म हा शब्द घालण्याचा अभिप्राय असा आहे कीं 'क' हैं येथे 'ख' चे विशेषण असल्यामुळे ते विशेष्य होणार नाही; व म्हणून सुख (क) या ठिकाणी व्यानाचा विषय आहे असें सांगितले जाणार नाही. तेव्हां कन्धा पुढे ब्रह्म हा शब्द ठेविला म्हणजे क हैं विशेष्य होते, व म्हणून सुख (क) हैंही व्यानाचा विषय आहे असें सांगितले जाते. यावरून या भागाच्या आरंभी सुखानें युक्त अशा ब्रह्माचा उपदेश केला आहे असें सिद्ध ज्ञाले. शिवाय, उपकोसलाला अग्रीनी आपले माहात्म्य सांगून पुढे 'हीच आमची विद्या आणि आत्मविद्या (ब्रह्मविद्या) होय' असा उपसंहार केला असल्यामुळे पूर्वी ब्रह्माचेच प्रतिपादन केले आहे असें सिद्ध होते. शिवाय, 'तुझा गुरु तुला ब्रह्मवेत्याचा मार्ग सांगेल' या अग्रीनी केलेल्या प्रतिशेषरून आत्म्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही येथे वर्णन केले नाही असें ठरते. तसेच, 'कमलाच्या पानाला जसा पाण्याचा संबंध होत नाहीं त्याप्रमाणेच जो खा पुरुषाला जाणतो त्याला पापकर्माचा संबंध होत नाहीं' असें जें सांगितले आहे त्यावरूनही डोळ्यांत राहणारा पुरुष परमात्माच होय असें सिद्ध होते. कारण, परमात्म्यावांचून इतर कोणाचेही ज्ञान ज्ञाले तरी त्याला पापकर्माचा संबंध होतोच. तेव्हां 'ब्रह्माचा नेत्रलृप आश्रय व फलदातृत्व वगैरे गुण सांगून नंतर ब्रह्मवेत्याचा मार्ग सांगावा' अशा उद्देशानें पूर्वी उपक्रम केलेल्या ब्रह्माचेच 'डोळ्यांतील पुरुष' अशा रूपानें येथे वर्णन केले आहे असें सिद्ध ज्ञाले. (सू. १६) शिवाय, डोळ्यांतील पुरुष हा परमात्माच आहे असें मानण्याचे आणखी एक कारण असें आहे कीं उपनिषदांतील रहस्य जाणणाऱ्या ब्रह्मवेत्याचा जो देवयान नंवाचा मार्ग श्रुतिस्मृतीत प्रसिद्ध आहे तोच मार्ग येथे डोळ्यांतील पुरुष जाणण्याचा संबंधानें सांगितला आहे. 'ह्या डोळ्यांतील पुरुषाला जाणणारा मनुष्य मृत ज्ञाल्यानंतर त्याचा प्रेतसंस्कार होवो अथवा न होवो, तो सर्वांपासून चंद्राग्रत आणि तेथून वीजप्रत गेल्यानेतर तेथून एक दिव्य पुरुष येऊन त्याला ब्रह्मलोकाप्रत पौचवितो' असा येथे डोळ्यांतील पुरुषाला जाणणाऱ्याचा मार्ग वर्णिला आहे, व हाच मार्ग इतर शुर्तीत व सृतीत ब्रह्मवेत्याच्या संबंधानें सांगितला आहे. यावरून हा डोळ्यांतील पुरुष परमात्माच होय असें सिद्ध ज्ञाले. (सू. १७) आतां 'डोळ्यांतील पुरुष' म्हणजे डोळ्यांत पडलेले एखाद्या मनुष्याचे प्रतिबिंबन्वय, किंवा तो जीवात्मा होय, किंवा देवतात्मा होय, असें जे पूर्वपक्षानें गृहटले आहे त्यावर उत्तरः—प्रतिबिंब हैं डोळ्यामध्ये कायमचे राहत नाहीं; म्हणून त्यांनी सदोदित उपासना करतां येणार नाहीं. जेव्हां दुसरा कोणी मनुष्य डोळ्यापुढे येतो तेव्हां त्याचे प्रतिबिंब आपल्या डोळ्यांत पडते व डोळ्यापासून दूर ज्ञाला म्हणजे ते प्रतिबिंब नाहीसे होते. शिवाय, श्रुति

आपल्याच डोळ्यांत पडलेल्या प्रतिविवाची उपासना करावी असें सांगते. तेव्हां उपासक आपल्या डोळ्यांत प्रतिविव पडावें म्हणून उपासना करतेवेळी दुसऱ्या एखाच्या मनुष्याला आपल्या जवळ ठेवून मग प्रतिविवाची उपासना करतो अशी कल्पना करणे बरोबर नाहीं. शिवाय, शरीराच्या नाशावरोबर ह्या प्रतिविवाचा नाश होतो असें श्रुतीमध्ये स्पष्टच सांगितलें आहे. शिवाय, प्रतिविवाचे ठिकाणी येथे सांगितलेले अमृतत्व (मरण नसणे) वैरे धर्म जुळत नाहीत. एकंदरीत, ‘ डोळ्यांतील पुरुष ’ हा प्रतिविव आहे असें म्हणतां येत नाहीं. तसेच, तो पुरुष जीव आहे असेंही म्हणतां येत नाहीं. कारण, जीव हा सर्व शरीरभर असतां त्याला ‘ डोळा ’ हा एकच आश्रय सांगणे बरोबर नाहीं. आतां, ब्रह्म देखील सर्व ठिकाणी जरी आहे तरी त्याचे ध्यान करतां यावें म्हणून हृदय, डोळा वैरे आश्रय सांगण्याची श्रुतीमध्ये इतर ठिकाणीही वहिकाट आहे. शिवाय, ‘ अमृतत्व ’ वैरे धर्मही प्रतिविवाप्रमाणे जीवाचे ठिकाणी संभवत नाहीत. आतां, जीवात्मा हा परमात्म्याहून निराळा नाहीं हैं खरे आहे; तथापि अज्ञानानें ह्या जीवावर भय व मरण यांचा आरोप केला आहे. तेव्हां या दृष्टीने जीवात्म्याला अमृतत्व वैरे धर्म संभवत नाहीत असें म्हणणे बरोबरच आंहे. शिवाय, ‘ फलदातृत्व ’ वैरे पूर्वी सांगितलेले धर्मही जीवात्म्याला संभवत नाहीत. तसेच, चक्षुरिंद्रियाची अभिमानी (सूर्य) देवता ‘ पुरुष ’ शब्दानें येथे घेतां येत नाहीं. कारण, जरी ती देवता एका अंशानें चक्षुरिंद्रियामध्ये राहत आहे व असें श्रुतीनेही सांगितले आहे, तरी, प्रथमतः ती बाब्य वस्तु असल्यामुळे तिला आत्मा हा शब्द लावतां येत नाहीं. शिवाय, ‘ अमृतत्व ’ वैरे धर्म देवतेलाही संभवत नाहीत. कारण देवतानाही भाति व मरण आहे असें श्रुतीमध्ये सांगितले आहे. आतां देवता ह्या अमर आहेत म्हणजे त्यांना मरण नाहीं अशी जी लोकांची समजूत आहे ती मनुष्यांपेक्षां त्या अधिक कालपर्यंत जगतात या दृष्टीनेच आहे. वास्तविक रीतीने पाहिले असतां ती खरी नव्हे असें श्रुतीवरून सिद्ध होतें. तेव्हां प्रातिविव, जीव, व देवता ह्यांपैकीं कोणीही येथे ‘ पुरुष ’ शब्दानें घेतां येत नाहीं; तर परमात्मा घेतला पाहिजे असें सिद्ध झालें. आतां ‘ तो पुरुष दृष्टीस पडतो ’ असें जै म्हटलें आहे तें जरी परमात्म्याला संभवत नाहीं, कारण परमात्मा हा आम्हांला दिसत नाहीं, तरी तो परमात्मा ज्ञानी लोकांना दिसतो अशा समजूतीने तसें म्हटलें आहे; आणि तसें म्हणण्याचे कारण ज्ञानी मनुष्याप्रमाणे आपल्यालाही तो परमात्मा दिसावा या हळ्डेने लोकांनी त्याची उपासना करण्यास प्रवृत्त व्हावें हैंच होय.]

अन्तर उपपत्तेः ॥ १३ ॥

१३ (डोळ्याच्या) आंत असणारा (पुरुष परमात्मा होय);

कारण, (सांगितलेले धर्म त्याचे ठिकाणी)

संभवतात. (४)

छांदोग्य उपनिषदामध्ये असें वाक्य आहे:—‘जो हा डोळ्यामध्ये पुरुष दृष्टीस पडतो (तो) हा आत्मा असें तो म्हणाला; हैंच अमृत, हैंच निर्भय स्थान, हैंच ब्रह्म

होय; त्वा ह्या (डोळ्या-) मध्ये तूप किंवा पाणी घातलें तर तें बाँजूनेचं निघून जातें' (छां० ४।१५।१) इत्यादि. आतां, या ठिकाणी असा संशय येतो की जो (पुरुष) डोळ्यामध्ये राहतो असे सांगितले आहे तो एखाद्या मनुष्याचे प्रतिबिंब आहे, किंवा जीव आहे, किंवा (नेत्ररूप) इंद्रियाची अभिमानी देवता आहे, अथवा ईश्वर आहे? मग आतां तुझे काय म्हणणे आहे? माझे म्हणणे असे आहे की हें एखाद्या मनुष्याचे त्याच्या सारखे असणारे प्रतिबिंब होय. कशावरून? अशावरून कीं तें 'दिसत असते' असे प्रसिद्ध आहे; आणि 'जो हा डोळ्यामध्ये पुरुष दृष्टीस पडतो' (छां० ४।१५।१) असा प्रसिद्ध असल्यासारखा त्याचा निर्देश केला आहे. किंवा, 'हा जीवाचा निर्देश आहे' असे मानणेही योग्य आहे; कारण, तो (जीव) डोळ्याने रूप पाहतेवेळी डोळ्याच्या जवळ असतो; आणि हा पक्ष घेण्याला वरील वाक्यामधील 'आत्मा' हा शब्द साधक आहे. अथवा, 'डोळ्यांना साहाय्य करणारा सूर्यरूपी पुरुष (या वाक्यावरून) प्रतीत होतो' असे मानावें. कारण, 'हा (सूर्यरूपी पुरुष) ह्या (डोळ्या-) मध्ये किरणांच्या द्वाराने राहिला आहे' (वृ. ५।२।९) अशी श्रुति आहे. शिवाय, 'अमृतत्व' वैरै जे धर्म वरील वाक्यांत सांगितले आहेत ते देवतारूपी पुरुषाचे ठिकाणी देखील कसे तरी संभवेतील. पण, 'ईश्वर येथे सांगितला आहे' असे मात्र घेतां येत नाहीं. कारण, (डोळा हें) विशेष स्थान सांगितले आहे. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर:—डोळ्याच्या आंत असणारा पुरुष जो येथे सांगितला आहे तो परमात्माच होय. कशावरून? सांगितलेले धर्म जुळतात यावरून. येथे (श्रुतीमध्ये) सांगितलेले सर्व धर्म परमात्म्याचे ठिकाणी जुळतात. आत्मा हा शब्द तर मुख्य रीतीने परमेश्वरालात्म लागतो. कारण, 'तो आत्मा; तें तं आहेस' (छां० ६।८।७) अशी श्रुति आहे. तसेच, 'अमृतत्व' व 'निर्भयत्व' हे धर्म देखील परमात्म्याच्या संबंधानेच

१. पाणीच्या वाढेनेच.

२. डोळ्यांना जो प्रकाश आहे तो सूर्यपासून ग्रास शाळा आहे; म्हणून सूर्य हा डोळ्याची अभिमानी (अध्यक्ष) देवता आहे असे मानले आहे.

३. म्हणजे जीव हा आत्मा असल्यामुळे आत्मा हा शब्द जीवासंबंधाने लावतां येतो.

४. 'अमृतत्व' म्हणजे मरण नसणे. आतां हें अमृतत्व देवतेला खन्या रीतीने जरी संभवत नाहीं (कारण एक परमात्मा सोळून बाकी सर्व वस्तु मर्त्य आहेत) तरी, देवता ज्याअर्थी मनुष्यापेक्षां अधिक कालपर्यंत जगतात त्याअर्थी मनुष्याच्या मानानें त्यांना 'अमर' असे गौण रीतीने म्हणतां येते.

५. आणि ईश्वर सर्व ठिकाणी असल्यामुळे 'तो डोळ्यांतच राहतो' असे म्हणणे बोवर नाही.

६. श्रुतीने 'तो (म्हणजे परमेश्वर) आत्मा आहे' असे साक्षात् (मुख्य रीतीने) सांगितले आहे, व 'तें (म्हणजे परमेश्वर) तं (म्हणजे जीव आहेस)' अशा रीतीने जीव आत्मा आहे असे परंपरेने (गौण रीतीने) सांगितले आहे.

सांगितलेले श्रुतीमध्ये वारंवार आढळतात. तसेच, 'डोळा' हें स्थानही परमेश्वराला अनुरूप असेच आहे. कारण ' (तो) पापापासून मुक्त आहे ' या श्रुतीवरून ज्याप्रमाणे ' परमेश्वर सर्व दोषांपासून अलिप्त आहे ' असें समजतें, त्याप्रमाणे ' ला ह्या डोळ्यामध्ये तूप किंवा पाणी घातलें तर तें बाजूनेच निघून जातें ' (छां० ४।१५।१) ह्या श्रुतीवरून ' डोळा हें स्थान सर्व दोषांनी रहित आहे ' असें समजतें. शिवाय, " ह्याला ' संयद्वाम ' असें म्हणतात, कारण सर्व वामे (कर्माची फले) हाप्रत (' यन्ति ' म्हणजे) जातात्र ". " ह्यालाच ' वामनी ' असें म्हणतात; कारण ह्याच सर्व वामे (कर्माची फले) (लोकांकडे ' नयति ' म्हणजे) नेतो." " ह्यालाच ' भामनी ' असें म्हणतात; कारण हा सर्व लोकामध्ये (' भाति ' म्हणजे) भासतो " (छां० ४।१५।२-३-४) ह्या श्रुतीमध्ये सांगितलेले ' संयद्वामत्व ' वैरे धर्म लाला आहेत असें सांगणेही परमेश्वराच्या संबंधानेच जुळतें. तेव्हां सांगितलेले धर्म परमाल्याला जुळतात म्हणून डोळ्याच्या आंत असणारा पुरुष परमात्माच होय. (१३)

स्थानादिव्यपदेशाच ॥ १४ ॥

१४ (इतर) स्थान वैरेंचा- (ही) निर्देश केला आहे म्हणून
 (येथे जो ' डोळा ' या स्थानाचा निर्देश केला आहे
 तो दोष नाही). (४)

(शंका:-) आकाशाप्रमाणे सर्वव्यापी अशा ब्रह्माला ' डोळा ' हें अल्प स्थान सांगणे कर्से वरें जुळेल ? उत्तर:- जर ब्रह्माला हें एकच स्थान सांगितलें असतें तर हें सांगणे जुळलें नसतें. परंतु, ' जो पृथिवीमध्ये राहणारा ' (बृ० ३।७।३) इत्यादि श्रुतीमध्ये ह्या ब्रह्माला पृथिवी वैरे दुसरीही स्थाने सांगितली आहेत, त्यांमध्ये ' जो डोळ्यामध्ये राहणारा ' असा डोळ्याचाही निर्देश केला आहे. सूत्रांतील ' वैरे ' ह्या शब्दानें सूत्रकार असें दाखवितात कीं ब्रह्माला अयोग्य असें एक स्थानच फक्त श्रुतीमध्ये सांगितलेले आढळते असें नाही; तर स्थानासारखे नाम आणि रूप हीं देखील नामरूपराहित अशा ब्रह्माला अयोग्य असून लाला सांगितलेली आढळतात. उदाहरणार्थः— ' लाचें उत् हें नांव आहे ' (छां० १।६।७) ' त्याची श्मशु सोन्याची आहे ' (छां० १।६।६) इत्यादि. ' ब्रह्म जरी (स्वतः) निर्गुण आहे तरी नामरूपांज्या गुणांनी युक्त अशा (म्हणजे) सगुण ब्रह्माचा उपदेश श्रुतीमध्ये निरनिराल्या ठिकाणी उपासनेकरतां केला आहे ' हें देखील पूर्वीं सांगितलेच आहे. तसेच, ' ब्रह्म जरी सर्व-

७. ईश्वर जसा सर्वदोषरहित आहे तसेच त्याचें डोळा हें स्थानही सर्वदोषरहित आहे; म्हणून ईश्वराला डोळा हें स्थान अनुरूपच आहे.

१. नामरूपे म्हणजे जगांतील सर्व वस्तु; त्यांन्या गुणांनी युक्त.

व्यापीं आहे तरी त्याचें स्पष्ट ज्ञान व्हावें या हेत्नें त्याला विष्णुच्या शालयामप्रमाणे एखादें विशिष्ट स्थान सांगणे विरुद्ध होत नाही, हें देखील पूर्वीं सांगितलेच आहे. (१४)

सुखविशिष्टाभिधानादेव च ॥ १५ ॥

१५ आणि सुखानें युक्त (जें प्रकृत ब्रह्म तें-) च (येथे) सांगितलें
असल्यामुळे (डोळ्याच्या आंत असणारा पुरुष परमात्माच
होय). (४)

शिवाय, ' हा वाक्यामध्ये ब्रह्म सांगितले आहे किंवा नाही ' अशा वादाला येथे विलकूल जागा नाही. कारण सुखानें युक्त जें प्रकृत ब्रह्म तेंच येथे सांगितलें असल्यामुळे 'ब्रह्मच येथे विवक्षित आहे ' असें सिद्ध होतें. या भागाच्या आरंभी 'प्राण ब्रह्म आहे, क ब्रह्म आहे, ख ब्रह्म आहे ' (छां० ४।१०।९) या वाक्यामध्ये 'सुखानें युक्त ' अशा ब्रह्माचें प्रकरण सुरुं केले आहे; 'तेंच ब्रह्म हा ठिकाणी सांगितले आहे ' असें आपल्याला समजले पाहिजे. कारण, जो विषय मागून सुरु आहे तोच येथे ध्यावा हें सयुक्तिक आहे. 'आचार्य तुला मार्ग सांगेल ' (छां० ४।१४।१) हें वाक्यं 'आचार्य मार्ग सांगेल' एवढेच फक्त सुचवितें. (तो एका नवीन विषयाला आरंभ करील असें सुचवीत नाही.) शंकाः— पण ' या भागाच्या आरंभी सुखानें युक्त असें ब्रह्म सांगितले आहे ' हें कशावरून समजावें ? उत्तरः—'प्राण ब्रह्म आहे, क ब्रह्म आहे, ख ब्रह्म आहे ' (छां० ४।१०।५) हें अग्रीचे भाषण ऐकून उपकोशाल म्हणतोः— ' प्राण ब्रह्म आहे हें मला समजले; परंतु क आणि ख ब्रह्म आहे हें मात्र मला समजत नाही ' (छां० ४।१०।५). यावर (अग्रीनी असें) उत्तर (दिलें—) ' जें क तेंच ख, जें ख तेंच क होय ' (छां० ४।१०।५). आतां ' ख ' हा शब्द महाभूत जें आकाश त्या अर्थीं लोकांत प्रसिद्ध आहे. तेव्हां जर

१. उपकोशल नांवाच्या एका शिष्यानें जावाल नांवाच्या गुरुच्या घरीं त्याच्या अग्रीची १२ वर्षे सेवा केली. नंतर कांहीं दिवसांनीं तो जावाल ऋषि कांहीं कारणाकरितां दुसऱ्या देवीं गेला असतां त्या अग्रीना उपकोशलाची दया येऊन त्यांनी ' प्राण ब्रह्म आहे ' वगैरे उपकोशलाला उपदेश करून पुढे सांगितले कीं तुळा गुरु आल्यानंतर तुला ज्या मार्गानें आत्मशान झालेला मनुष्य जातो तो मार्ग सांगेल. पुढे गुरु आल्यानंतर त्यानें उपकोशलाला डोळ्यांतील पुरुषाचा उपदेश केला. आतां, हा पुरुष जर परमात्मा वेतला नाहीं तर गुरुनें पुढे सांगितलेला मार्ग परमात्म्याचें ज्ञान झालेल्या मनुष्याचा नव्हे असें होईल. तेव्हां, अशा रीतीनै पूर्वीं केलेल्या प्रतिज्ञेला बाध येईल. यावरून हा डोळ्यांतील पुरुष परमात्माच होय असें सिद्ध झाले. (र.)

२. प्राणामुळेच जगांतील सर्व प्राणी जगतात. तेव्हां प्राण हा ब्रह्माप्रमाणे श्रेष्ठ असल्यामुळे त्याला ब्रह्म कां म्हटले हें मला समजले; पण क म्हणजे विषयसुख व ख म्हणजे भौतिक आकाश हें ब्रह्म कसें तें मला समजत नाहीं.

या 'ख' चे सुखवाचक जो 'क' शब्द तो विशेषण आहे असे घेतले नाही तर, ज्याप्रमाणे एखादे नांव ब्रह्माचे चिन्ह आहे म्हणून त्या नांवालाच ब्रह्म शब्द अवतात त्याप्रमाणे नुसत्या भूताकाशाला ते ब्रह्माचे चिन्ह आहे म्हणून ब्रह्म शब्द आविळा आहे असे (या वाक्यापासून) ज्ञान होईलै. तसेच, विषय आणि इंद्रिये यांच्या संबंधापासून उत्पन्न होणारे जे सदोष सुख त्या अर्थी 'क' हा शब्द प्रसिद्ध आहे; तेव्हां या 'क' चे (आकाशवाचक) 'ख' हा शब्द विशेषण आहे असे घेतले तर 'विषयसुख' हे ब्रह्म आहे' असे ज्ञान होईल. पण 'हे देखील शब्द (क आणि ख) एकमेकांची विशेषणे आहेत' असे मानले म्हणजे त्या दोन शब्दांपासून आनंदत्वरूपी ब्रह्माची प्रतीति हेते. आतां, (क ब्रह्म आहे, ख ब्रह्म आहे) या वाक्यामध्ये दुसरा 'ब्रह्म' हा शब्द न घालतां नुसते 'क ख ब्रह्म आहे' एवढेच सांगितले तर 'क' हा शब्द 'ख' चे विशेषणे या नात्यानेच उपयोगी होत असल्यामुळे (तो शब्द या वाक्यात विशेष्य होत नाही; म्हणून) सुख (क) हें ध्यानाचा विषय आहे असे येथे सांगितले नाही अशी शंका येईल; ती न याची म्हणून 'क ब्रह्म आहे, ख ब्रह्म आहे' असा क आणि ख ह्या दोन्ही शब्दांपुढे ब्रह्म शब्द घातला आहे. कारण, 'सुख हा गुण देखील गुणी (आत्म्या—) प्रमाणे ध्यानाचा विषय आहे' हे सांगणे येथे इष्ट आहे. तेव्हां अशा रीतीने या भागाच्या आरंभी 'सुखाने युक्त असे ब्रह्म सांगितले आहे' हें सिद्ध झाले. तसेच, गार्हपत्य वगैरे अशी आपआपले माहात्म्य सांगून पुढे 'हे सोम्य ! (आम्ही) तुला हो आमची (अमीची) विद्या (प्रत्येकाने), व ब्रह्मविद्या (सगळ्यांनी मिळून) सांगितली' (छा. ४।१४।१) असा उपसंहार करितात; तेव्हां, ते देखील 'मागें ब्रह्मच सांगितले आहे' असे सुचकितात. तसेच, 'आचार्य तुला मार्ग सांगेल' (छा. ४।१४।१) ह्या वाक्यातही फक्त मार्ग सांगण्याविषयीची प्रतिज्ञा केली आहे. यावरून '(येथे) दुसरा (नवा) विषय सुरु करण्याची विवक्षा नाही' असे सिद्ध होते. शिवाय, 'जसा कमळाच्या पानाचा पाण्याशी संबंध होत नाही तसा, अशा ग्रकारचे ज्ञान झालेल्या मनस्याचा, पाप-कर्माशी संबंध होत नाही' (छा. १।१४।३) ही श्रुतिही 'डोळ्याच्या आंत असणाऱ्या पुरुषाला जो जाणतो त्याच्यावर पापकर्म हल्ला करीत नाही' असे सांगून 'डोळ्याच्या आंत असणारा

३. भौतिक आकाश हें ब्रह्माचे चिन्ह आहे. तेव्हां येथे 'चिन्हाची (प्रतीकाची) उपासना करावी' असे सांगितल्यासारखे होईल. पण असे सांगणे श्रुतीला येथे इष्ट नाही. कारण, पुढे 'आत्मविद्या' असा श्रुतीत शब्द आला आहे. तो शब्द 'येथे प्रतीकोपासना सांगितली आहे' असे मानले तर विशद्ध होईल.

४. या विशेषणाचा 'भौतिक आकाश ब्रह्म नव्हे हें सांगणे' हाच उपयोग होय.

५. पुढे जो देवयान नांवाचा मार्ग सांगितला आहे तो सगुण ब्रह्माचे ज्ञान झालेल्या मनुष्याचा आहे. तेव्हां, येथे सगुण ब्रह्माचीच उपासना सांगणे इष्ट आहे; म्हणजे येथे 'नुसता आत्माच ध्येय आहे' असे नाही; तर 'त्याचा सुखरूप जो गुण तोही ध्येय आहे' असे सांगण्याचे श्रुतीचे सात्यर्थ आहे.

पुरुष ब्रह्म आहे, असें दाखविते. तेव्हां, मागून ज्याचें प्रकरण सुरुं आहे अशा ब्रह्माचेंच ‘डोळा’ हें स्थान आहे; आणि त्यालाच संयद्रामत्व वगैरे गुण आहेत असें सांगून ‘त्या (ब्रह्मा-) ला जाणणारा मनुष्य आचं वगैरे मार्गानें जातो’, हें सांगावें या हेतूले श्रुतीने ‘जो हा डोळ्यामध्ये पुरुष दृष्टीस पडतो हा आत्मा असें तो म्हणाला’ (छां. ४।१५।१) असा उपक्रम केला आहे. (१५)

श्रुतोपनिषत्कगत्यभिधानाच्च ॥ १६ ॥

१६ ज्यानें उपनिषदें ऐकिलीं आहेत अशा (मनुष्या-) चा (जो) मार्ग (तो येथें) सांगितला असल्यामुळेही (डोळ्याच्या आंत असणारा पुरुष परमात्मा होय). (४)

आणखी हा कारणास्तवही डोळ्याच्या आंत असणारा पुरुष परमात्मा होय. कारण, ज्यानें उपनिषदें ऐकिलीं आहेत म्हणजे (अर्थात्) ज्याला उपनिषदांचें रहस्य समजले आहे अशा ब्रह्मज्ञानी मनुष्याचा जो देवयान नांवाचा मार्ग श्रुतिस्मृतीमध्ये प्रसिद्ध आहे तोच मार्ग येथे डोळ्यांतील पुरुष जाणणाऱ्या मनुष्याला सांगितलेला दिसत आहे. उदा०:—पुढील श्रुतीत देवयान मार्ग असा वर्णिला आहे:—‘तप, ब्रह्मचर्य, श्रद्धा, आणि विद्या यांच्या योगानें आत्म्याचें ध्यान जे करितात ते देहपातानंतर उत्तर मार्गानें सूर्यो-प्रत जातात. हेंच प्राणांचे स्थान, हें अमृत, हें निर्भयस्थान, हाच (सर्वांचा) उल्कृष्ट आश्रय होय. येथून ते पुन्हां परत फिरत नाहीत’ (प्र. १।१०). तसेच पुढील सृष्टींतही असेच वर्णन केले आहे:—‘अग्नि, तेज, दिवस, शुक्र पक्ष, सहा महिने, उत्तरायण, हा मार्गानें मृत ज्ञालेले ब्रह्मज्ञानी लोक ब्रह्मग्रत जातात.’ (भ. गी. ८।२४). येथेही हाच मार्ग वर्णिला आहे:—‘(हा ज्ञानी मनुष्य) मृत ज्ञाल्यानंतर (त्याचे पुत्र वगैरे) हाचाचा प्रेतसंस्कार करोत किंवा न करोत, हा अचींग्रतै जातो’ (छां० ४।१५।५) असा उपक्रम करून पुढे ‘सूर्योपासून चंद्राग्रत जातो, चंद्रापासून विजेप्रत जातो आणि तेथे एक दिव्य मनुष्य येऊन ह्यांना ब्रह्मलोकाला पोंवितो; हाच देवमार्ग, हाच ब्रह्ममार्ग होयै; ह्या मार्गानें गेलेले लोक ह्या मनूने उत्पन्न केलेल्या संसाररूपी भोक्त्यामध्ये पुन्हां सांपडत नाहीत’ (छां. ४।१५।५). तेव्हां ब्रह्मज्ञानी मनुष्याचा (देवयानरूपी) जो प्रासिद्ध मार्ग तो येथे सांगितला असल्यामुळे ‘डोळ्याच्या आंत असणारा पुरुष परमात्माच होय’ असे निश्चित होते. (१६)

१. या छांदोग्य उपनिषदामध्येही.

२. अग्निलोकाप्रत.

३. ‘सूर्यलोकापासून चंद्रलोकाला’ अशा रीतीने क्रमाक्रमाने येथे सांगितलेल्या सर्व लोकांमध्ये जाऊन उपासक शेवटीं ब्रह्मलोकाला जातो. अग्नि वगैरे ‘देवता’ आहेत असें कल्पिले असल्यामुळे या मार्गाला ‘देवमार्ग’ म्हटले आहे. तरेच, या मार्गानें उपासक ब्रह्मलोकाला जात असल्यामुळे या मार्गाला ‘ब्रह्ममार्ग’ म्हटले आहे.

अनवस्थितेरसंभवाच्च नेतरः ॥ १७ ॥

**१७ कायमची स्थिति नाहीं, आणि (सांगितलेल्या धमांचा) संभवही
नाहीं; म्हणून (डोळ्याच्या आंत असणारा पुरुष परमात्म्याहून)
निराळा नव्हे. (४)**

आतां जें तुं म्हटले आहेस कीं, ‘ डोळ्याच्या आंत असणारा पुरुष हा एखादा मनुष्याचें प्रतिबिंब आहे, किंवा तो जीव आहे, किंवा तो (आदित्य) देवता आहे ’ असें मानावें, त्यावर आमचें उत्तरः—परमात्म्याहून निराळ्या अशा प्रतिबिंब वैगेरै कृतं-पैर्की कोणतीच वस्तु येयें घेतां येत नाहीं. कशावरुन ? कायमची स्थिति नाहीं यावरुन. प्रथमतः मनुष्याच्या प्रतिबिंबाची डोळ्यामध्ये कायमची स्थिति संभवत नाहीं. जेव्हां एखादा मनुष्य (आपल्या) डोळ्याजवळ येतो तेव्हां त्या मनुष्याचें प्रतिबिंब (आपल्या) डोळ्या-मध्ये दिसतें, व जेव्हां तो मनुष्य (डोळ्यापासून) दूर होतो तेव्हां तें दिसत नाहीं. तसेच, ‘ जो हा डोळ्यामध्ये पुरुष ’ (छां० ४।१५।१) ही श्रुति ‘ (उपासकाने आपल्या) स्वतःच्या डोळ्यामध्ये दिसणाऱ्या पुरुषाचीच उपासना करावी; कारण तोच त्याच्याजवळ आहे ’ असें सांगते. आतां ‘ उपासना करतेवेळी आपल्या डोळ्यात प्रतिबिंब पडावें म्हणून कोणी दुसरा मनुष्य आपल्या डोळ्याजवळ आणवून (नंतर त्याच्या प्रतिबिंबाची तो उपासक) उपासना करतो ’ अशी कल्पना करणे बरोबर नाहीं. तसेच, ‘ हा शरीराचा नाश ज्ञाल्याबरीबर हा (प्रतिबिंबा-) चा नाश होतो ’ (छां० ८।१९।१) ही श्रुति ‘ प्रतिबिंबाला देखील (शरीरप्रमाणे) कायमची स्थिति नाहीं ’ असें दाखविते. शिवाय, (डोळ्यांतील पुरुष हा प्रतिबिंब नव्हे;) कारण ‘ संभवही नाही ’ म्हणजे अमृततत्त्व वैगेरे (जे) धर्म (डोळ्यांतील पुरुषाला सांगितले आहेत ते) त्या प्रतिबिंबाचे ठिकाणी प्रतीत होत नाहीत. तसेच विज्ञानात्मा जो जीव तो सर्व शरीर व इंद्रिये यांमध्ये राहत असल्यामुळे ‘ डोळ्यामध्येच त्याची कायमची स्थिति आहे ’ असें म्हणतां येत नाहीं. आतां, ब्रह्म जरी सर्वव्यापी आहे तरी त्याचें स्पष्ट ज्ञान व्हावें म्हणून त्याचा दृदय वैगेरे कांहीं विशिष्ट देशांशीं संबंध श्रुतीमध्ये सांगितलेला आढळून येतो. शिवाय, ज्याप्रमाणे अमृततत्त्व वैगेरे धर्म प्रतिबिंबांचे ठिकाणी संभवत नाहीत त्याप्रमाणे जीवात्म्याचे ठिकाणीही ते संभवत नाहीतच. आतां जीवात्मा हा जरी परमात्म्याहून निराळा नाहीं, तथापि अज्ञान, इच्छा, आणि कर्म क्षांपासून उत्पन्न झालेले जे मर्यादा व भय हे धर्म त्यांचा त्या जीवात्म्यावर आरोप केला आहे म्हणून (त्या दृष्टीने) त्या जीवात्म्याला निर्भयत्व आणि अमृततत्त्व हे धर्म नाहीतच. तसेच हा जीवाला ईश्वरी सामर्थ्य नसल्यामुळे संयुक्तत्व वैगेरे धर्म देखील त्याचे ठिकाणी संभवत नाहीत. आतां ‘ हा (सूर्य-) किर-

१. प्रतिबिंबाची कायमची स्थिति नसल्यामुळे त्याची बदोदित उपासना करितां येत न आहीं, म्हणून येथें प्रतिबिंब घेतां येत नाहीं.

ज्ञानच्या द्वारांनी हा (डोळ्या-) मध्ये राहिला आहे' (बृ. ५।५।२) या श्रुतीवरूप ' देवतासूपी पुरुषाची जरी डोळ्यामध्ये कायमची स्थिति आहे' असें समजतें, तरी प्रथमतः त्याला ' आत्मा ' असें म्हणणे संभवत नाही. कारण, (तो देवतासूपी पुरुष) बाहा (पराकृ-) रूपी आहे. तसेच (देवतासूपी पुरुषांचे) उत्पत्ति व नाश श्रुतीमध्ये सांगितले आहेत म्हणून त्याचे ठिकाणी अमृतत्व वगैरे धर्मही संभवत नाहीत. आतां, देवांना ' अमर ' म्हणूनही म्हणतात खरें; पण तें त्यांचे अमरत्व ' ते मनुष्यादिकांपेक्षां अधिक काळपर्यंत जगतात ' या दृष्टीनेच होय; (वास्तविक नव्हे). तसेच, त्या देवांना जें ऐश्वर्य आहे तें देखील त्यांना परमात्म्यापासून ग्रास झाले आहे; (तें त्यांना) मूळचे नाही. कारण ' हा (परमात्म्या-) च्या भयाने वारा वाहतो, ह्याच्या भयाने सूर्य उगवतो, ह्याच्या भयाने अग्नि आणि इंद्र है (आपआपली कामे करतात), तसाच पांचवा मृत्यु हा देखील ह्याच्या भयाने (ज्यांचे आयुष्य संपले आहे त्यांच्याकडे) घावतो ' (तै० २।८) असें श्रुतीत सांगितले आहे. तेव्हां ' जो हा पुरुष डोळ्याच्या अंत आहे असा येथे वार्णला आहे, तो परमात्माच आहे' असें समजावें. आतां हा पक्ष घेताळ म्हणजे ' दृष्टीस पडतो ' या शब्दांनी ' तो प्रसिद्ध असल्यासारखा आहे ' हे जे सांगितले आहे तें ' शाश्वापासून ज्ञानी मनुष्यांना त्या परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो ' या गोष्टेच्या अनुरोधाने सांगितले आहे. व असें सांगण्याचा उद्देश ' उपासनेची स्तुति करावी ' हाच होय असें समजावें. (१७).

[आतां येथून पांचव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. हा अधिकरणामध्ये तीन सर्वे आहेत. सरांश :—(सू. १८) बृहदारण्यकोपनिषदामध्ये एका ठिकाणी ' पृथिवी वैगेरे सर्व पदार्थाच्या आंत राहून त्यांचे नियमन करणारा असा एक अंतर्यामी आहे ' असें वर्णन केले आहे. त्या ठिकाणी असा संशय येतो कीं तो ' अंतर्यामी ' म्हणजे कोणी देवता आहे, किंवा कोणी सिद्धि प्राप्त झालेला योगी आहे, किंवा परमात्मा आहे, किंवा या तिघां-शिवाय निराळाच कोणी आहे, संशय येण्याचे कारण असें आहे कीं येथे ' अंतर्यामी ' हा नवीनच एक शब्द घातलेला दिसत आहे. आतां पूर्वपक्षाचे म्हणणे असें आहे कीं ज्याअर्थी अंतर्यामी हा शब्द नवीनच घातलेला दिसत आहे त्याअर्थी अंतर्यामी शब्दानें वर सांगितलेल्या पदार्थाहून निराळा असा नवीनच एक पदार्थ घेतला पाहिजे. अथवा तुम्ही जर असें म्हणाल की " ज्याची कांही माहिती नाही असा एक नवीन अप्रसिद्ध पदार्थ अंतर्यामी या शब्दाच्या व्युत्पत्तीवरूप ' आंत राहून नियमन करणारा ' असा त्याचा अर्थ ध्यानांत येत आहे ", तर ' अंतर्यामी ' म्हणजे कोणी तरी एक देव ध्यावा. कारण त्या देवाला शरीर इंद्रिये वैगेरे असल्यामुळे तो पृथिवी वैगेरे सर्वांचे नियमन करू शकतो. किंवा अंतर्यामी म्हणजे पक्षादा योगीही ध्यावा. कारण त्यालाही देह, इंद्रिये वैगेरे आहेत; व त्यालाही आपल्या योगवलाने पृथिवी वैगेरे सर्व वस्तुंभर्ये प्रवेश करून त्यांनं नियमन करितां येते. पण अंतर्यामी शब्दानें परमात्मा मात्र वेतां येत नाही. कारण, त्याला देह, इंद्रिये वैगेरे नसल्यामुळे त्याला पृथिवी वैगेरे वस्तुंचे नियमन करता येणार नाही. यावर सिद्धांताचे उत्तर :—येथे अंतर्यामी

म्हणजे परमात्माच घेतला पाहिजे. कारण, बृहदारण्यकोपनिषदामध्ये पुढे त्याचेच धर्म सांगितले आहेत. 'पृथिवी वैगरे सर्व वस्तूचे नियमन करणे' हे तर परमात्म्यालाच संभवते. कारण, तो सर्वांचे कारण असल्यामुळे त्याच्या अंगी सर्व प्रकारच्या शक्ती आहेत. शिवाय, 'आत्मत्व' व 'अमृतत्व' हे पुढे सांगितलेले धर्म देखील मुख्य रीतीने परमात्म्यालाच जुळतात. शिवाय, 'हा अंतर्यामीला पृथिवीची अभिमानी देवता जाणीत नाही' असे पुढे सांगितले आहे. यावरून तर 'अंतर्यामी हा देवतेपेक्षां निराळा आहे' असे स्पष्टच होत आहे. कारण, जर अंतर्यामी म्हणजे पृथिवी-देवताच असेल तर तिला तिचे स्वतःचे ज्ञान असलेच पाहिजे. तेव्हां 'ती जाणीत नाही' असे म्हणतां येणार नाही. तरेच, हा अंतर्यामी 'कोणी न पाहिलेला व कोणी न ऐकिलेला असा आहे' असे जे पुढे म्हटले आहे तें देखील परमात्म्यालाच जुळते. कारण त्याला रूप वैगरे नसल्यामुळे तो कोणालाही गोचर होत नाही. आतां 'परमात्म्याला देह, इंद्रिये वैगरे नसल्यामुळे तो नियंता होऊ शकत नाही' हे म्हणणेही बरोबर नाही. कारण, 'ज्याचे नियमन करावयाचे आहे त्याला जीं शरीर व इंद्रिये आहेत तीं परमात्म्याचीच आहेत' असे मानतां येते. आतां, 'देहादिकांचे नियमन करणारा जो जीव त्यालाही नियमन करणारा परमात्मा आहे असे जर भानले तर त्या परमात्म्यालाही नियमन करणारा दुसरा कोणी मानावा लागेल अशा रीतीने अनवस्था दोष येईल' असे म्हणून नवे. कारण, परमात्म्याहून भिज अशी दुसरी कोणतीच वस्तु जगांत नसल्यामुळे परमात्म्याला नियमन करणारा दुसरा कोणी नाही म्हणून अनवस्था दोष येत नाही. तेव्हां येथे 'अंतर्यामी म्हणजे परमात्माच होय' असे सिद्ध जाले. (सू. १९) आतां पुन्हा पूर्वपक्ष्याचे म्हणणे असे आहे कीं सांख्य-लोकांनी मानलेले जे प्रधान तें येथे अंतर्यामी या शब्दानें घेतां येते. कारण 'न पाहिलेला' व 'न ऐकिलेला' इत्यादि धर्म प्रधानालाही जुळतात. परमात्म्याप्रमाणे प्रधानालाही रूप वैगरे कांही नाही असा सांख्य लोकांचा सिद्धांतच आहे. शिवाय, 'प्रधान हे सर्वांचे कारण आहे' असे त्यांनी मानिले असल्यामुळे 'ते प्रधान सर्व वस्तूचे नियमन करिते' असेही म्हणतां येते. आतां जरी ही शंका घेण्याचे येथे कांही कारण नाही, कारण प्रधानाचे खंडन पूर्वांच्या पादामध्येच केले आहे; तथापि येथे अंतर्यामीच्या संबंधानें वे धर्म सांगितले आहेत ते सांख्य लोकांच्या सिद्धांताप्रमाणे प्रधानाला जुळल्यासारखे दिसतात, म्हणून पुन्हा येथे शंका घेतली आहे. या शंकेवर सिद्धांत्याचे उत्तर :—प्रधानाला येथील कांही धर्म जरी जुळल्यासारखे दिसतात तरी 'पाहणारा, ऐकणारा' वैगरे जे धर्म पुढे सांगितले आहेत ते प्रधानाला जुळत नाहीत. कारण, 'प्रधान हे अन्नेतन आहे' असे सांख्यांनीच मानिले आहे. शिवाय, अंतर्यामीला आत्मा हा शब्द जो लाविला आहे तो प्रधानाला मुळीच जुळत नाही. तेव्हां अंतर्यामी या शब्दानें प्रधान घेतां येत नाही. (सू. २०) आतां येथे फिल्हन पूर्वपक्ष्याचे म्हणणे असे आहे कीं अंतर्यामी या शब्दानें जरी प्रधान घेतां येत नाही तरी जीव घेतां येईल. कारण, 'द्रृश्ट्व' वैगरे सर्व धर्म जीवात्म्याला संमवतात. शिवाय, जीव हा अंतर्हप असल्यामुळे त्याला 'आत्मा' हा शब्दही लावितां येतो. तरेच स्था जीवात्म्याला 'अमृत' असेही म्हणतां येते. कारण, ज्याअर्थी जीवात्मा हा एका जन्मामध्ये केलेल्या कर्मांच्या फलांचा उपभोग दुसऱ्या जन्मी घेतो त्याअर्थी त्याला मरण नाही असे स्पष्ट होते. तसेच 'अदृश्ट्व' वैगरे धर्म देखील जीवात्म्याला जुळतात. कारण जो स्वतः दुसऱ्याला पाहणारा तो 'आपल्यालाच आपण कसा पाहील ? तसेच तो विषयांचा उपभोग

बेणारा असल्यामुळे देह व इंद्रिये यांचे नियमनही करू शकतो. एकंदरीत, अंतर्यामी या शब्दानें जीव घेतां येईल. यावर सिद्धांत्याचें उत्तर :—अंतर्यामी या शब्दानें जीव घेतां येत नाही. कारण, जीव हा शरीररूपी उपाधीने मर्यादित शाल्यामुळे पृथिवी वगैरे सर्वांचे नियमन त्याला करतां येणार नाशी. शिवाय काणव आणि माथंदिन या दोन्ही शाखांमधील वाक्यांवरून ‘जीव हा अंतर्यामीपेक्षां निराळा आहे’ असें सिद्ध होते. तेव्हां अंतर्यामी या शब्दानें परमात्माच घेतला पाहिजे, जीव घेतां येत नाही असें सिद्ध झाले. आतां येथे अशी शंका येते कीं एकाच देहामध्ये जीवात्मा आणि परमात्मा (म्हणजे अंतर्यामी) असे दोन पाहणारे कसे असूं शकतील. ‘परमात्म्यावांचून दुसरा कोणी पाहणारा नाही’ अशी श्रुति आहे. आतां या श्रुतीचा अर्थ ‘दुसरा कोणी नियमन करणारा नाही’ असा ध्यावा, तर तसाही घेतां येत नाही. कारण ‘दुसरा कोणी नियमन करणारा असेल अशी येथे शंकाही वेत नाही. शिवाय, ‘श्रुतीचा असा अर्थ ध्यावा’ असें ठरविण्याला श्रुतीमध्ये कांहीं विशेषही सांगितला नाही. ह्या शंकेवर उत्तर :—वास्तविक रीतीने आत्मा हा एकच आहे, अनेक आत्मे असण्याचा संभवत्व नाही. परंतु जरें आकाश हे एकच असतांना उपाधीमुळे त्यांचे घटाकाश, मठाकाश वगैरे अनेक भेद भानिले जातात, तरेंच शरीररूपी उपाधीमुळे ‘मिळ भिन जीव आहेत’ असा व्यवहार होत आहे. आणि या औपाधिक भेदामुळेच ‘जीव हा ज्ञाता आहे, परमात्मा हा ज्ञेय आहे’ असा भेद दाखविण्या श्रुती छुवतात. तरेंच प्रत्यक्ष वौरे प्रमाणेही या भेदामुळेच छुवतात. तरेंच संसाराचा अनुभवही या भेदामुळेच संभवतो व ‘अमुक करावे व अमुक न करावे’ असें सांगणारे धर्मशास्त्र देखील या भेदामुळेच संभवतें. श्रुतीनेही ‘द्वैतावस्थेत सर्व व्यवहार संभवतात, अद्वैतावस्थेत ते संभवत नाहीत’ असेंच सांगितले आहे.]

अन्तर्याम्यधिदैवादिषु तद्वर्मव्यपदेशात् ॥ १८ ॥

१८ देवादिकांचे ठिकाणीं असणारा (जो) अंतर्यामी (तो परमात्मा होय); कारण त्याचे धर्म सांगितले आहेत. (५)

श्रुतीमध्ये ‘हा लोक, परलोक आणि सर्व भूते द्वांच्या मध्ये राहून जो त्यांचे नियमन करितो’ (बृ० ३।७।१) असा उपक्रम करून म्हटले आहे :—‘जो पृथिवीमध्ये राहून पृथिवीच्या आंत राहतो, ज्याला पृथिवी जाणीत नाही, ज्याचे पृथिवी हें शरीर होय, जो पृथिवीच्या आंत राहून तिचे नियमन करितो, तो हा तुक्षा आत्मा अंतर्यामी व अमृत असा आहे’ (बृ० ३।७।१) इत्यादि. ह्या श्रुतीमध्ये देवता, लोक, वेद, यज्ञ, भूते, आणि आत्मा (शरीर) द्वांच्या आंत राहून त्यांचे नियमन करणारा असा अंतर्यामी सांगितला आहे. आतां येथे ‘अंतर्यामी’ हें नवीनच नांव दृष्टीस पडत असल्यामुळे असा संशय येतो की हा ‘अंतर्यामी’ म्हणजे कोणी देवता वगैरेचा अभिमान बाळगणारा देव आहे, किंवा ज्याला अणिमा वगैरे सिद्धी’

१. योगाभ्यासाच्या योगाने मनुष्याला ज्या अलौकिक शक्ती प्राप्त होतात त्यांना ‘सिद्ध’ असें म्हणतात. ‘अणिमा’ सिद्ध म्हणजे जी शक्ति प्राप्त शाळी असतां भनुष्याला आपल्या इच्छेप्रमाणे हवें तेवढे लहान स्वरूप धारण करतां येते ती होय. तरेंच ज्या शक्तीच्या

प्राप्त ज्ञाल्या आहेत असा कोणी योगी आहे, किंवा परमात्मा आहे, अथवा यांहून एक निराळाच पदार्थ आहे ? मग आतां तुझे काय म्हणणे आहे ? मला तर असे वाटते कीं ज्याअर्थी ‘ अंतर्यामी ’ हैं नांव अप्रसिद्ध आहे, ज्याअर्थी तें नांव ज्या पदार्थाला दिले आहे तो पदार्थही वर सांगितव्येल्या पदार्थाहून निराळा अप्रसिद्ध असा असला पाहिजे. अथवा ज्याचे कांहीच स्वरूप माहीत नाही असा निराळाच एक पदार्थ (अंतर्यामी) शब्दाचा अर्थ मानणे बरोबर नाही. शिवाय, अंतर्यामी शब्दाचा (अंतः म्हणजे आंत राहून यामी म्हणजे नियमन करणारा असा) योगार्थ प्रसिद्ध असल्यामुळे अंतर्यामी शब्द सर्वथा अप्रसिद्ध आहे असे म्हणतां येत नाही, तेहां अंतर्यामी म्हणजे पृथिवी वैरेंचा अभिमान बालगणारा कोणी देव असावा. श्रुतिही याप्रमाणे आहे :—‘ ज्या (देवा-) चे पृथिवी हैं शरीर, अग्नि हा डोळा, मन ही ज्येति आहे ’ (बृ० ३।९।१०) वैरे; आणि हा देवाला देह, इंद्रिये वैरे असल्यामुळे त्याला ‘ पृथिवी वैरेंच्या आंत राहून त्यांचे नियमन करितो ’ या श्रुतीत जें नियंत्रूल सांगितले आहे तेही बरोबरच आहे. किंवा, ज्याला सिद्धी प्राप्त ज्ञाल्या आहेत असा कोणी योगी सर्वांच्या आंत ग्रवेश करून (सर्वांचे) नियमन करतो असेही समजतां येईल. परंतु ‘ अंतर्यामी म्हणजे परमात्मा ’ असे मात्र समजतां येणार नाही. कारण परमात्म्याला शरीर, इंद्रिये वैरे कांही नाही. असा पूर्वपक्ष प्राप्त ज्ञाला असतां त्यावर आमचे असे उत्तर :—देवादिकांचे ठिकाणी असणारा जो अंतर्यामी हाणून कोणी श्रुतीमध्ये सांगेतलेला आहे तो परमात्माच होय, दुसरा कोणी नव्हे. कशावरून ? त्याचे धर्म सांगितले आहेत यावरून. त्या परमात्म्याचेच धर्म येथे सांगितलेले आढळतात. ‘ ज्यांमध्ये देव (मनुष्य) वैरे अनेक भेद आहेत अशा पृथिवी वैरे सर्व विकारसमुदायांच्या आंत राहून त्यांचे नियमन करतो ’ या वाक्यांत सांगितलेला नियंत्रूल हा धर्म तर परमात्म्यालाच जळैतो. कारण, परमात्मा हा सर्व विकारांचे कारण असल्यामुळे ‘ त्याचे अंगी सर्व भकारांचे सामर्थ्य आहे ’ असे मानणे रास्त आहे. शिवाय ‘ तो हा तुश्चा आत्मा अंतर्यामी व अमृत असा आहे ’ (बृ० ३।७।१) या श्रुतीमध्ये सांगितलेले आत्मत्व व अमृतत्व हे धर्म मुख्य

योगाने मनुष्याला हवें तेवढे मोठे स्वरूप घारण करितां येते तिला ‘ महिमा ’ सिद्धी असे म्हणतात. योगशास्त्रांत अशा आठ सिद्धी वर्णिल्या आहेत.

२. जसा एखादा मनुष्य आपल्या हातांनी दुसऱ्यांचे नियमन करतो तसें परमात्म्याला जर हात, पाय वैरे असते तर त्याला दुसऱ्यांचे नियमन करतां आले असते; परंतु परमात्म्याला हात, पाय वैरे कांही नाहीत; म्हणून त्याला दुसऱ्यांचे नियमन करितां येत नाही.

३. जीवात्मा हा फार तर आपल्या शरीरांचे किंवा इतर कांहीं योडथा वस्तूंचे नियमन करील. तसेंच, एखाद्य योग्याला जरी सिद्धी प्राप्त ज्ञाल्या तरी फार तर तो जीवात्म्यापेक्षां कांहीं ज्यास्त वस्तूंचे नियमन करील. पण ‘ सर्व वस्तूंचे नियमन करणे ’ हे परमात्म्यावांचून दुसऱ्या कोणालाही शक्य नाही.

रीतीने परमात्म्यालाच जुळतात. तसेच, ‘ज्याला पृथिवी जाणीत नाही’ (बृ० ३।७।१) या श्रुतीमध्ये ‘ पृथिवी या देवतेला तो अंतर्यामी कल्पत नाही ’ असें सांगितले आहे; त्यावरूनही ‘ अंतर्यामी हा देवतेहून निराळा आहे ’ असें समजते. कारण, पृथिवी देवता ही ‘ मी पृथिवी आहे ’ असें आपण आपल्याला जाणीलच. तसेच ‘ न पाहिलेला, न ऐकिलेला ’ या श्रुतीसील अदृष्टत्व व अश्रुतत्व हे धर्मही परमात्म्याला रूप वगैरे नसल्यामुळे त्यालाच जुळतात. आतां ‘ परमात्म्याला शरीर इंद्रिये वगैरे कांहीं नाहीं, तेव्हां त्याला नियमन करितां येणार नाहीं ’ असें जें तूं म्हटलेस त्यावर उत्तरः—हा दोष आमचेवर येत नाही. कारण ज्या (जीवां-) चें परमात्मा नियमन करतो त्यांना देह, इंद्रिये वगैरे असल्यामुळे ‘ परमात्म्यालाही देह इंद्रिये वगैरे आहेत ’ असें म्हणतां येईल. आतां ‘ जीवाचा जसा परमात्मा नियंता आहे तसा त्या (परमात्म्या-) चाही दुसरा नियंता असला पाहिजे ’ अशा रीतीने ‘ अनवस्था ’ दोष येतो असें म्हणशील तर तें बरोबर नाहीं. कारण, भेद नसल्यामुळे हा दोष येत नाहीं. भेद असता तर ‘ अनवस्था ’ दोष आला असता. तेव्हां येथे अंतर्यामी म्हणजे परमात्माच द्वौय. (१८)

न च स्पार्तमतद्वर्मपलापात् ॥ १९ ॥

१९ (सांख्य-) स्मृतीमध्ये कल्पना केलेले (प्रधान-) ही (अंतर्यामी)
नव्है. कारण त्या (प्रधाना-) चे जे धर्म नव्हेत, ते येथे
सांगितले आहेत. (५)

शंका:—‘अदृष्टत्व’ वगैरे धर्म सांख्य स्मृतीमध्ये कलिपलेल्या प्रधानालाही जुळतात. कारण ‘प्रधानाला रूप वगैरे कांहीं नाही’ असें त्यांनी मानिले आहे. ‘त्या (प्रधाना-) चा

४. जसें पिशाच हैं मनुष्याच्या हातांनीच मनुष्याचे बंधन करते तसें परमात्माही मनुष्याच्या हातांनी मनुष्याचे बंधन करील. कारण, अविद्येमुळे परमात्म्याचा सर्व मनुष्याच्या शरीरांशी संबंध आहेच. जो लोकांचे नियमन करतो त्याचा शरीराशी कसा तरी संबंध असतो अशा लौकिक समजुतीने हैं उत्तर दिले आहे. पण वास्तविक पाहिले असतां परमात्म्याला आपल्या अगाध मायेच्या योगाने शरीरावांचूलही सर्व लोकांचे नियमन करतां येईल.

५. एकाला दुसऱ्याची गरज, दुसऱ्याला तिसऱ्याची गरज, तिसऱ्याला चवथ्याची गरज, अशा रीतीने जी वस्तूची अनंत परंपरा मानणे त्याला ‘ अनवस्था ’ दोष म्हणतात.

६. परमात्म्याचे नियंतृत्व अमर्यादित आहे. ‘ त्याला दुसरा नियंता नाही ’ असें श्रुतीत सांगितले आहे. तेव्हां ‘ परमात्म्याला दुसरा नियंता आहे ’ असें मानले तर श्रुतीला विरोध येईल. म्हणून अनवस्था दोष येत नाही. किंवा ‘ जीव आणि परमात्मा हे भिन्न आहेत ’ असें मानून ‘ परमात्मा जीवाचा नियंता आहे ’ असें म्हटले आहे. पण वास्तविक रीतीने हे दोघे भिन्न नसून एकच आहेत. तेव्हां नियंतृत्वच संभवत नाही म्हणून अनवस्था दोष येत नाही.

तर्क करितां येत नाहीं, तें जाणतां येत नाहीं, तें चोहोंकडे निजल्यासारख्ये आहे' (म. सू. १।५) अशी सृति आहे. तसेच, तें प्रधान सर्व विकारांचे कारण असल्या-मुळे ' त्याला देखील नियंत्रत्व आहे ' असें म्हणतां येते. तेव्हां ' अंतर्यामी ' या शब्दानें प्रधान घ्यावें. आतां ' ईश्वण सांगितलें असल्यामुळे ज्याला वेद प्रमाण नाहीं असें प्रधान जगाचे कारण नाहीं ' (१।१।५) या सूत्रामध्ये जरी प्रधानाचे खंडन केले आहे तरी येथे सांगितलेले ' अदृष्टत्व ' वैरे धर्म त्याला संभवतात म्हणून प्रधानाबद्दल येथे फिरून शंका आली आहे. यावर उत्तरः—सृतीमध्ये कल्पिलेले प्रधान हें अंतर्यामी या शब्दानें घेतां येत नाहीं. कशावरून १ त्या (प्रधाना—) चे जे धर्म नव्हेत ते येथे सांगितले आहेत यावरून. जरी ' अदृष्टत्व ' वैरे धर्म प्रधानाला संभवतात, तरी ' द्रष्टृत्व ' वैरे धर्म त्याला संभवत नाहीत; कारण ' प्रधान अचेतन आहे ' असें सांख्य लोकांनी मानिले आहे; आणि येथे तर ' न पाहिलेला असून (दुसऱ्याला) पहाणारा, न ऐकेलेला असून ऐकणारा, न तर्क केलेला असून तर्क करणारा, न जाणिलेला असून जाणणारा ' (वृ. ३।७।२।३) असा पुढे वाक्यैशष ' आहे. शिवाय, आत्मा हा शब्द देखील (अचेतन) प्रधानाला लागत नाहीं. (१९)

शंका:—‘आत्मा’ हा शब्द व ‘द्रष्टृत्व’ वैरे धर्म प्रधानाला संभवत नसल्यामुळे जर तुम्ही त्याला ‘अंतर्यामी’ म्हणत नसाल तर जीवाला अंतर्यामी म्हणा. कारण जीव हा चेतन असल्यामुळे तो पहाणारा, ऐकणारा, तर्क करणारा व जाणणारा आहे. तसेच तो अंतर्सूप असल्यामुळे ‘आत्मा’ ही आहे. तसेच, तो पुण्यपापांच्या फलांचा उपभोग घेत असल्यामुळे ‘अमृत’-ही आहे. ‘अदृष्टत्व’ वैरे धर्म तर जीवाचे ठिकाणी प्रसिद्ध आहेत. कारण ‘पाहणे’ वैरे क्रियांची (आपल्या) कर्त्याची (पहाणाऱ्या वैरेचे) ठिकाणी प्रवृत्ति होणे हैं विरुद्ध आहे. आणि ‘ दृष्टीच्या द्रष्टव्याला तुं पाहूं शकणार नाहीस ’ (वृ. ३।४।२) अशी श्रुतिही आहे. तसेच, ‘देह, इंद्रिये वैरेच्या समुदायामध्ये राहून ल्यांचे नियमन करणे ’ हाही त्याचा स्वभाव आहे; कारण तो (जीव)

१. (सू. १९) प्रधान जड असल्यामुळे तें चोहोंकडे निजल्यासारख्ये भासते.

२. ‘द्रष्टा म्हणजे पाहणारा त्याचा जो धर्म तें ‘द्रष्टृत्व’ होय.

३. प्रकरणाच्या शैवटी घातलेले वाक्य.

१. (सू. २०) कारण, आत्मा हा सदा सर्वांच्या आंत असतो म्हणजे तो अंतर्मुख असतो.

२. अमृत म्हणजे ज्याला मरण नाहीं तो. आतां, ज्याअर्थीं जीवात्मा हा एका जन्मी केलेल्या फलाचा उपभोग दुसऱ्या जन्मी घेत असतो त्याअर्थीं ‘ देहाचा नाश झाला तरी जीवात्म्याचा नाश होत नाहीं ’ असेच म्हणावें लागते. तेव्हां जीवात्म्याला ‘ अमृत ’ म्हणण्यास कांहार्च व्हरकत नाही.

३. म्हणजे जो ‘ पाहणे ’ या कियेचा कर्ता तो ‘ पाहणे ’ या कियेचे कर्म होऊं शकत नाही. ’

उपभोग घेणारा अँहे. तेव्हां अंतर्यामी म्हणजे जीव होय. या शंकेवर सूत्रकार उत्तर देतातः—

शारीरश्चोभयेऽपि हि भेदेनैनपर्यायते ॥ २० ॥

२० शारीर आत्मा देखील (अंतर्यामी नव्हे). कारण, दोन्ही (शाखांचे लोक) हा (अंतर्यामीहून) निराळा आहे असें (दाखविणारे वाक्य) पठन करितात. (५)

मागील सूत्रांतील 'नव्हे' हा शब्द (या सूत्रांत) अव्याहृत आहे. शारीर आत्म्याला देखील 'अंतर्यामी' असें म्हणतां येणार नाही. कशावरून कीं जरी द्रष्टृत्व कौरे धर्म, शारीर आत्म्याला संभवतात तरी तो घटांतील आकाशाप्रमाणे (शरीररूपी) उपाधीने मर्यादित शाल्यामुळे त्याला पृथिवी वगैरेच्या आंत पूर्णपणे राहून त्यांचे (पूर्णपणे) नियमन करितां येणार नाही. शिवाय, काष्ठ आणि 'माघ्यं-दिन' अशा दोन्ही शाखांचे लोक 'पृथिवी वगैरेप्रमाणे हा शारीरात्मा- (ही) अंतर्यामीचा आश्रय आहे, व तो (अंतर्यामीने) नियमन करण्यास योग्य आहे' अशा रीतीने 'तो शारीर आत्मा अंतर्यामीहून निराळा अँहे' असें दाखविणारे वाक्य पठन करितात. 'जो (परमात्मा) विज्ञानामध्ये राहणारा' (बृ. ३।७।२२) असें (वाक्य) काष्ठ लोक पठन करितात. 'जो (परमात्मा) आत्म्यामध्ये राहणारा' (बृ. ३।७।२२) असें (वाक्य) माघ्यंदिन लोक पठन करितात. आतां 'जो (आत्म्यामध्ये) राहणारा' हा (माघ्यं-दिनांचा) पाठ घेतला तर ल्यामध्ये ('आत्म्यामध्ये' हा) प्रत्यक्ष 'आत्मा' शब्दच्च 'शारीर आत्मा' या अर्थांचा आहे. बरे, 'जो विज्ञानामध्ये राहणारा' हा काष्ठांचा) पाठ घेतला तरी देखील 'विज्ञान', शब्दाचा 'शारीर आत्मा' हाच अर्थ आहे; कारण, शारीर आत्मा हा विज्ञानमयच आहे. तेव्हां 'अंतर्यामी म्हणजे शारीर आत्म्याहून निराळा परमात्माच होय' असे सिद्ध झाले. शंका :— अंतर्यामी परमात्मा हा एक आणि शारीर आत्मा हा दुसरा असे दोन इष्टे (पहाणारे) एकाच शरीरामध्ये कसे बरे असूं शक्तील ? (सिद्धांती उलट असा प्रश्न करतात :—) कां बरे असूं नयेत ? (शंकाकाराचे उत्तर :—) कारण की 'हा परमात्म्याहून दुसरा कोणी पाहणारा नाही', (बृ. ३।७।२३) हे श्रुतीचे वाक्य विरुद्ध होईल. हा श्रुतिवाक्यामध्ये 'प्रकृत'

४. देह, इंद्रिये वगैरे साधनांच्या योगानें जीव उपभोग घेतो, तेव्हां त्या साधनांवर त्याची पूर्ण सत्ता असली पाहिजेच; म्हणून 'तो त्या साधनांचे नियमन करतो' असें म्हटले आहे.

५. जसें घटांतील आकाश घटरूप उपाधीने मर्यादित शालें आहे त्याप्रमाणे.

६. कारण, जो ज्याचा आश्रय तो त्याहून भिन्न असतो व जो ज्याचा नियंता तो त्याहून भिन्न असतो.

जो अंतर्यामी परमात्मा त्याहून निराळा पाहणारा, ऐकणारा, तर्क करणारा, जाणणारा असा आत्मा नाही' असे सांगितले आहे. आतां, 'दुसरा नियंता कोणी नाही' असे हा श्रुतीने सांगितले आहे असे म्हणावें तर तसे म्हणतां येत नाहीं. कारण, येथे दुसऱ्या नियंत्याचा प्रश्न येत नाहीं. आणि ('दुसरा नियंता नाही' असे) विशेष शब्दही श्रुतीमध्ये घातलेले नाहीत. या शंकेवर उत्तर :—'शारीर आत्मा आणि अंतर्यामी हे दोघे भिन्न आहेत' असा व्यवहार आविधेने कल्पिलेल्या देहेन्द्रियस्फी उपाधीमुळे होत आहे, तो खरा नव्हे. कारण, प्रत्यगात्मा हा एकच आहे; दोन प्रत्यगात्मे कर्धाच संभवत नाहीत. एकच प्रत्यगात्मा भिन्न आहे असा व्यवहार 'घटाकाश महाकाशाहून भिन्न आहे' या व्यवहाराप्रमाणे उपाधीमुळेच झाला आहे. आणि या (औपाधिक भेदा—) मुळेच झाता, ज्ञेय वैरे भेद दाखविणाऱ्या श्रुती, प्रत्यक्ष वैरे प्रमाणे, संसाराचा अनुभव, विधिप्रतिषेध-शास्त्रे हीं सर्व संभवतात. श्रुतीमध्येही असेच सांगितले आहे. उदाहो—'जेथे निराळे कांहीं असल्यासारखे वाटते तेथे एक दुसऱ्याला पहातो' (बृ. २।४।१४) ही श्रुति 'अज्ञानावस्थेत सर्व अव्यवहार संभवतात' असे दाखविते. तरेच, 'जेथे ह्याला सर्व आत्मरूपच झाले आहे तेथे हा कशाने काय पाहील' (बृ. ४।५।१५) ही श्रुति 'झानावस्थेत कोणताही व्यवहार होत नाही असे दाखविते. (२०)

[आतां येथून सहाव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. या अधिकरणमध्ये तीन सूत्रे आहेत. सारांशः—(सू. २१) मुळकोपनिषदामध्ये 'अदृश्यत्व' वैरे धर्मानीं युक्त अशा 'भूतयोनी-' चे (म्हणजे भूतांन्या कारणाचे) वर्णन केले आहे. तेथे 'भूतयोनि' म्हणजे प्रधान समजावे, किंवा जीवात्मा समजावा, अथवा परमात्मा समजावा असा संशय येतो. आतां येथे पूर्वपक्ष्याचे म्हणणे असे आहे की 'भूतयोनि' या शब्दाने प्रधान व्यावे हैं वरें दिसते. कारण, प्रधान हैं अचेतन आहे व येथे भूतयोनीला जे कोळी, पृथिवी व मनुष्य यांचे दृष्टांत दिले आहेत ते अचेतन पदार्थाचेच आहेत. आतां, 'कोळी आणि मनुष्य हे चेतन पदार्थ आहेत' असे तुम्ही म्हणाल तर हैं तुमचे म्हणणे बरोबर नाहीं. कारण, चेतन लो कोळ्याचा किंवा मनुष्याचा आत्मा त्या एकट्यापासून जालें किंवा कैस वैरे उत्पन्न होत नाहीत. तर चेतन आत्म्याने अधिष्ठित जे कोळ्याचे किंवा मनुष्याचे शरीर त्यापासून ते उत्पन्न होतात; म्हणून कोळी व मनुष्य यांचे दृष्टांत अचेतनाचेच आहेत. शिवाय, भागच्या अधिकरणमध्ये 'अंतर्यामी' या शब्दाने प्रधान घेतां आले नाहीं याचे कारण तेथील कांहीं धर्म प्रधानाला भुलत नव्हते. पण येथे तसे म्हणतां येत नाहीं. कारण येथे सांगितलेले 'अदृश्यत्व' वैरे सर्व धर्म

७. म्हणून त्याचा निषेध केला आहे असे म्हणतां येत नाहीं.

८. एका शरीरामध्ये 'मी' हा प्रत्यय ज्याला होतो तो आत्मा एकच होय; व ज्याला 'मी' हा प्रत्यय होत नाहीं तो घटाप्रमाणे अनात्मा होय. तेव्हां असे मानल्याने सर्व काम भागत असल्यामुळे एका शरीरांत 'मी' हा प्रत्यय ज्यांना होतो असे आस्ते दोन आहेत असे मानणे म्हणजे उगीच ज्यास्त कल्पना करणे होय.

प्रधानाला जुळतात. न जुळणारा असा एकदी धर्म येथे सांगितलेला नाहीं. आतां, शेवटी ‘ते सर्वज्ञ आहे’ असे जे म्हटले आहे ते ‘भूतयोनि’ या शब्दानें प्रधान घेतले तर जुळत नाहीं असे म्हणाल तर तसें नाहीं. कारण, ‘भूतयोनीला’ सर्वज्ञ असें म्हटलेच नाहीं. कारण ‘भूतयोनी’ चे वर्णन करून पुढे ‘त्या भूतयोनिरूप अक्षराहून परमात्मा पर आहे’ असे सांगून त्याच्या पुढे ‘तो सर्वज्ञ आहे’ असे म्हटले आहे. तेव्हां, तेथें सर्वज्ञ म्हणजे जवळचा परमात्मान् घेतला पाहिजे. एकदरीत, ‘भूतयोनि’ म्हणजे प्रधान होय असे ठरते. किंवा ‘भूतयोनि’ या शब्दानें जीवात्माही घेतां येईल. कारण तो जीवात्माही भूतांचा (म्हणजे सर्व वस्तुंचा) योनि म्हणजे निमित्तकारण आहे. कारण, जीवाच्या पापपुण्यामुळेच त्याच्या सुखदुःखोपमोगांकरितां ह्या सर्व वस्तु उत्पन्न झाल्या आहेत. यावर सिद्धांत्याचे उत्तरः—‘भूतयोनि’ म्हणजे परमात्माच होय. कारण, सर्वशब्द वगैरे ने धर्म पुढे सांगितले आहेत ते परमात्मालाच जुळतात. जीवात्मा ह्या सर्वज्ञ नाहीं. तरसेच, प्रधान अचेतन असल्यामुळे त्यालाही सर्वज्ञ म्हणतां येत नाहीं. आतां ‘सर्वज्ञ हे भूतयोनीच्या संबंधाने म्हटलेच नाहीं’ असे जे पूर्वपश्यानें म्हटले आहे ते बरोबर नाहीं. कारण, ‘भूतयोनि हा उत्पन्न होणाऱ्या वस्तुंचे मूलकारण आहे’ असे सांगितले आहे. तसेच, जो सर्वज्ञ आहे तोही उत्पन्न होणाऱ्या वस्तुंचे मूलकारण आहे’ असे सांगितले आहे. तेव्हां या सारख्या वर्णनावरून जो भूतयोनि तोच सर्वज्ञ असे सिद्ध होते. आतां ‘अक्षराहून जो पर’ असे जे मध्ये वाक्य आहे त्या वाक्याचा अर्थ ‘अक्षर या शब्दानें भूतयोनि घेऊन त्याहून पर असा दुसरा कोणी सांगितला आहे’ असा सजंजू नये. कारण ह्या वाक्याच्या मार्गे अक्षररूप भूतयोनीचेच वर्णन करण्याविशद्याची प्रतिज्ञा केली आहे. आतां भूतयोनीला ‘अक्षराहून पर’ असे कोणत्या रीतीने म्हटले आहे याचा विचार पुढील सूक्ती करू. शिवाय, येथे पर आणि अपर अशा दोन विद्या ‘जाणावयाच्या’ म्हणून सांगितल्या आहेत. त्यांपैकी कग्वेद वगैरे अपर विद्या सांगून पुढे ‘ज्या विद्येने अक्षराचे ज्ञान होते ती पर विद्या होय’ असे म्हटले आहे. आतां हे अक्षर म्हणजे जर परमात्माहून एक निराळीच वस्तू घेतली तर ह्या विद्येला पर विद्या असे म्हणतांच येणार नाहीं. कारण, परमात्माहून इतर कोणत्याही वस्तूंचे ज्ञाले तरी त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत नाहीं; व मोक्षाखेरीज दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा उल्कर्ष ज्या विद्येने प्राप्त होतो तिला अपर विद्या म्हणतात व ज्या विद्येने मोक्ष प्राप्त होतो तिलाच पर विद्या म्हणतात. आणि ‘प्रधानाच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो’ असे कोणीही मानीत नाहीं. शिवाय ‘भूतयोनि म्हणजे प्रधान’ असे जर मानले तर पूर्वी एक कग्वेद वगैरे अपर विद्या सांगितली, त्याच्या पुढे दुसरी भूतयोनीची म्हणजे प्रधानाची विद्या सांगितली, व शेवटी परमात्माचे प्रतिपादन केले असल्यामुळे परमात्माची विद्या सांगितली अशा येथे एकदर तीन विद्या सांगितल्यासारख्या होतील. पण येथे आरंभी ‘दोनच विद्या जाणावयाच्या’ असे सांगितले आहे. तेव्हां ‘भूतयोनि म्हणजे प्रधान होय’ असे मानतां येत नाहीं. शिवाय, पूर्वी असा प्रश्न केला आहे की ज्या एका वस्तूच्या ज्ञानाने सर्वांचे ज्ञान होते अशी वस्तू कोणती? आणि या प्रश्नाचे उत्तर देतांना भूतयोनीचे वर्णन केले आहे. आतां, जर ‘भूतयोनि म्हणजे प्रधान किंवा जीवात्मा’ असे मानावे तर त्याच्या ज्ञानाने सर्वांचे ज्ञान होणे अशक्य आहे. कारण, प्रधान हे अचेतन वस्तूंचे मूलकारण असल्यामुळे त्या प्रधानाच्या ज्ञानाने कृत अचेतनाचे ज्ञान होईल, पण नेतनाचे ज्ञान होणार नाहीं; व जीवात्मा हा भोक्ता असल्यामुळे त्याच्या ज्ञानाने घट, पट वगैरे भोग्य वस्तूंचे ज्ञान होणार नाहीं. शिवाय, ‘त्याने आपल्या योरख्या पुत्राला सर्व विद्येचे मूल जी ब्रह्मविद्या ती

सांगितली' या वाक्यांत श्रुतीने ब्रह्मविद्येचा मुख्य रीतीने उपक्रम करून पुढे विद्येचे पर व अपर असे दोन भाग करून त्यांपैकीं अक्षराचे ज्ञान करून देणारी जी पर विद्या ती सांगितली आहे; यावरून ती अक्षराची विद्या म्हणजे ब्रह्मविद्याच होय असें सिद्ध होतें. आतां, जर 'अक्षर म्हणजे परमात्म्याहून एक निरालीच वस्तु आहे' असें मानलें तर त्या अक्षराचे ज्ञान करून देणाऱ्या विद्येला ब्रह्मविद्या असें जें नांव दिलें आहे तें जुळणार नाही. आतां, ब्रह्मविद्येचा उपक्रम करून अगोदर जी क्रग्वेद वैगेर अपर विद्या सांगितली आहे ती सांगण्याचा उद्देश एवढाच कीं ब्रह्मविद्येचा मोठेपणा दाखवावा. तो असा :—क्रतिज् लोकांनी मोठे मोठे यश जरी केले व त्या योगाने 'आम्ही कृतकृत्य ज्ञालो' असें जरी त्यांना वाटलें तरी त्यांना खरें ज्ञान नसल्यामुळे ते मुक्त होत नाहीत; फिरून फिरून संसारांतच पडतात. याकरितां मनुष्यानें विचार करून कर्ममार्ग सोडून ज्ञानमार्ग संपादन करावा. तेव्हां 'कर्म करावे म्हणून सांगणारी जी क्रग्वेद वैगेर अपर विद्या तिच्यापेक्षां ब्रह्मविद्या श्रेष्ठ आहे' असें सिद्ध ज्ञालें. आतां 'पृथिवी वैगेर अनेतन पदार्थाचे दृष्टांत भूतयोनीला दिले आहेत त्यावरून दार्ढीतिक भूतयोनि देखील अनेतनच (म्हणजे प्रधान) आहे असें मानिले पाहिजे' असें जें पूर्वपक्ष्याचे म्हणणे आहे तें बरोबर नाहीं. कारण, 'दृष्टांत व दार्ढीतिक यांमध्ये अत्यंत साम्य पाहिजे' असा कांही नियम नाही. शिवाय, हा नियम मानिला तर 'पृथिवी वैगेर दृष्टांत स्थूल आहेत म्हणून दार्ढीतिक भूतयोनि देखील स्थूलच आहे' असें पूर्वपक्ष्याला मानावें लागेल. पण तसें तर तो मानीत नाहीं. तेव्हां भूतयोनि म्हणजे परमात्माच होय असें सिद्ध ज्ञालें. (सू० २२) शिवाय, भूतयोनि म्हणजे जीव किंवा प्रधान घेतां येत नाही. कारण, भूतयोनीला 'दिव्य', 'निराकार' वैगेर जीं विशेषां दिलीं आहेत तीं शरीर वैगेर उपाधीनीं भर्यादित ज्ञालेत्या जीवाला जुळत नाहीत. तेव्हां भूतयोनि म्हणजे जीव असें म्हणतां येत नाहीं. तसेच, 'भूतयोनि म्हणजे प्रधान' असेही म्हणतां येत नाहीं. कारण, 'भूतयोनि हा प्रधानाहून निराळा आहे' असें 'तो (भूतयोनि) अक्षराहून पर आहे' या श्रुतीत सांगितले आहे. या श्रुतीमध्ये अक्षर या शब्दाचा अर्थ 'सर्व व्यवहारांचे मूलकारण अज्ञान' असा आहे; व त्या अज्ञानाहून पर म्हणजे अर्थात् परमात्मा होय असें मानिले पाहिजे. आतां 'प्रधान म्हणून एक तत्त्व आहे' असें जरी आम्ही सांख्य लोकांप्रमाणे मानीत नाहीं, व म्हणून भूतयोनि हा प्रधानाहून निराळा असें श्रुति दाखविते असें जरी आम्हांला म्हणतां येत नाहीं, तरी 'अज्ञानालाच प्रधान हैं नांव आहे' असें आमचे मत आहे; आणि या अज्ञानालाच जर सांख्य लोक प्रधान म्हणत असतील तर खुशाल म्हणोत, त्यावहाल आमचा वाद नाहीं. भूतयोनि हा स्थाहून निराळा आहे एवढेचे फक्त आम्हांला येथे सांगवायाचे आहे. एकंदरीत, भूतयोनि म्हणजे परमात्माच होय असें सिद्ध ज्ञालें. (सू० २३) शिवाय 'अग्नि हा श्वाचें मस्तक आहे, सूर्य व. चंद्र हे श्वाचे डोळे आहेत, हाही सर्वोच्चा अंतरात्मा आहे' असें जें पुढे त्या भूतयोनीचे (विराट्) रूप वर्णन केले आहे तें परमात्म्यालाच जुळतें. जीवाची शक्ति अल्प असल्यामुळे त्याला हैं (विराट्) रूप संभवत नाही. तसेच त्या वर्णनामध्ये 'तो सर्वोच्चा अंतरात्मा आहे' असें जें सांगितले आहे तें प्रधानाला संभवत आहीं. तेव्हां, यावरून भूतयोनि हा परमात्माच होय असें सिद्ध ज्ञालें. आतां, 'हैं विराट् रूपाचे वर्णन भूतयोनीसंबंधानेच आहे' असें मानप्याचे क्रारण हैं कीं त्या वर्णनामध्ये 'हा' असें सर्वनाम आहे, व तें मागें आलेत्या 'भूतयोनि' या नामाचाच परामर्श करते. जेसे उपाध्यायाचे प्रकरण चालू करून पुढे 'श्वापाशी अध्ययन कर; हा

मोठा पंडित आहे' असें म्हटले असतां येथे 'हा' हें सर्वनाम उपाध्यायावद्दलच येते तसेच येथे समजावें. आतां 'भूतयोनि हा अदृश्य आहे' असे पूर्वी सांगितले आहे; तेव्हां अदृश्य अशा भूतयोनीलाच दृश्य असे जे हें (विराट) रूप ते कसे संभवेल अशी शंका घेऊ नये. कारण, 'भूतयोनीला हें रूप खरे आहे' असे सांगण्याचा येथे श्रुतीचा अभिप्राय नाही; तर 'भूतयोनि हा सर्वाचा अंतर्यामी आहे' हें सांगण्याचा तिचा अभिप्राय आहे. उदा०— 'मी अन आहे व मी अन खाणारा आहे' असे एक ज्ञानी मनुष्य म्हणतो; आतां जो अन-रूपी आहे तोच अन खाणारा होत नाही म्हणून क्या वाक्याचे तात्पर्य 'तो ज्ञानी मनुष्य सर्वस्वरूपी आहे' इतकेंच समजले जाते तसेच येथे समजावें. येथपर्यंत हा सूत्राचे वृत्तिकारांच्या मताप्रमाणे व्याख्यान करून पुढे हें व्याख्यान बरोबर नाही असे भाष्यकार सांगतात :— 'अग्नि ज्याचे मस्तक आहे' इत्यादि वाक्यांत जे वर्णन आहे ते भूतयोनीच्या (विराट) स्वरूपाचे आहे असे म्हणतां येत नाही. कारण त्या वर्णनापूर्वी भूतयोनीपासून उत्पन्न ज्ञालेल्या इतर पदार्थाचे वर्णन आहे; व क्या वर्णनाच्या पुढेही भूतयोनीपासून उत्पन्न ज्ञालेल्या इतर पदार्थाचे वर्णन आहे. तेव्हां या दोन वर्णनांच्या मध्ये असणारे हें वर्णन देखील भूतयोनीपासूनच उत्पन्न ज्ञालेल्या कोणत्या तरी पदार्थाचे असले पाहिजे. दिवाय, भूतयोनी-पासून इतर पदार्थाच्या उत्पत्तीचे वर्णन संपत्त्यानंतर भूतयोनि हा सर्वस्वरूपी आहे हें शेवटी सांगितलेच आहे. तेव्हां ती गोष्ट येथेच सांगितली आहे असे मानण्याचे कांहीं कारण नाही. येथे भूतयोनीपासून ब्रह्मदेवाची उत्पत्ति वर्णिली आहे असे मानणे बरोबर आहे. कारण, विराटस्वरूपी जो ब्रह्मदेव तो उत्पन्न ज्ञालेला आहे असे श्रुतिस्मृतीमध्ये प्रसिद्ध आहे. आतां ब्रह्मदेव हा उत्पन्न ज्ञालेला असल्यामुळे जरी विकाररूपी आहे तरी त्याला सर्व भूतांचा अंतरात्मा असे म्हणतां येते. कारण, प्राणरूपाने सर्व भूतांच्या आंत तो राहतच आहे. आतां, येथे अशी शंका येईल की जे 'अग्नि हा ज्याचे मस्तक आहे' इत्यादि वाक्यांत केलेले वर्णन भूतयोनीच्या (विराट) स्वरूपाचे नाही, तर त्यावून 'भूतयोनि म्हणजे परमात्मा होय' असे सूत्रकारांनी कसे सिद्ध केले ? तर त्यावर आमचे उत्तर असे आहे की सूत्रकारांनी 'भूतयोनि म्हणजे परमात्मा होय' असे जे सिद्ध केले आहे ते भूतयोनीपासून सर्व पदार्थाच्या उत्पत्तीचे वर्णन ज्ञाल्यावर शेवटी. 'हें सर्व पुरुषच होय' या वाक्यांत जे भूतयोनीचे रूप वर्णन केले आहे त्यावून सिद्ध केले आहे; 'अग्नि ज्याचे मस्तक आहे' इत्यादि वाक्यांत केलेल्या वर्णनावून सिद्ध केले नाही.]

अदृश्यत्वादिगुणको धर्मोक्तेः ॥ २१ ॥

२१ अदृश्यत्वं वर्गैर् धर्मानीं युक्तं (असा जो भूतयोनि म्हणून सांगितला आहे तो परमात्मा होय); कारण (त्याचे) धर्म सांगितले आहेत. (६)

श्रुतीमध्ये असे म्हटले आहे :— 'आतां पर विद्या तीच होय की जिच्या योगाने तें अक्षर प्राप्त होते. जे दिसत नाही, जे धरतां येत नाही, ज्याला मूलकारण नाही, ज्याला गुण नाही, ज्याला डोळे व कान नाहीत, ज्याला हात व पाय नाहीत, जे नित्य, अनेक प्रकारचे, सर्वव्यापी, अत्यंत सूक्ष्म, आणि क्षीण न होणारे असे, जे भूतयोनि

१. भूते म्हणजे जगांतील सर्व वस्तू; त्यांचे योनि म्हणजे मूलकारण.

म्हणून विद्वान् लोक मानतात' (मु. ११५, ६) . आतां या ठिकाणीं असा संशय येतो कीं येथे ' अदृश्यत्व ' वैरे धर्मानीं युक्त असा जो हा भूतयोनि म्हणून सांगितला आहे तो कां प्रधान आहे किंवा जीव आहे किंवा परमात्मा आहे ? पूर्वपक्षः—'भूतयोनि म्हणजे अचेतन प्रधान ' असें मानणेच बरोबर आहे. कारण या भूतयोनीला (पुढील वाक्यांत) अचेतन पदार्थाचीच दृष्टांत दिले आहेत. उदा० :—' जसा (कोळी) जाले उत्पन्न करतो व पुन्हां तें (आपल्या पोटांत) परत घेतो, जशा पृथिवीचे ठिकाणीं औषधी उत्पन्न होतात, आणि जसे जिवंत मनुष्यापासून केंस व लव उत्पन्न होतात तसें हें जग अक्षरापासून उत्पन्न होतें ' (मु. ११७). आतां तुम्ही असें म्हणाल कीं ह्या श्रुतीमध्ये कोळी व मनुष्य हे दोन दृष्टांत चेतन पदार्थांचे आहेत, तर हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं असें मी सांगतों. कारण ' (कोळ्याचा किंवा मनुष्याचा) चेतन असा जो आत्मा तो एकटा येथे जाले किंवा केंस आणि लव यांना उत्पन्न करीत नसतो, तर चेतन अशा आत्म्यानें आधिष्ठित जें कोळ्याचें किंवा मनुष्याचें अचेतन शरीर तें जाले किंवा केंस आणि लव यांना उत्पन्न करतें ' हें प्रसिद्ध आहे. शीवाय, पूर्वांच्या अधिकारणामध्ये (प्रधानाला) ' अदृष्टत्व ' वैरे सांगितलेले धर्म जरी संभवत होते, तरी ' द्रष्टृत्व ' वैरे सांगितलेले धर्म संभवत नव्हते, म्हणून (अंतर्यामी या शब्दानें) प्रधान घेतलें नाहीं (तें बरोबर आहे). परंतु येथे ' अदृश्यत्व ' वैरे सांगितलेले धर्म प्रधानाचे ठिकाणीं संभवतात, व (प्रधानाला) विरुद्ध असा एकही धर्म येथे सांगितलेला नाहीं. आतां तुम्ही असें म्हणाल कीं ' जो सर्वज्ञ आणि सर्ववेत्ता ' (मु. ११९) हा वाक्यैशेष अचेतन प्रधान घेतलें असतां जुलत नाहीं; तेव्हां भूतयोनि म्हणजे प्रधान असें कसें ओळखतां येईल ? तर त्यावर माझे उत्तर असें आहे कीं ' जिज्या योगानें तें अक्षर प्राप्त होतें, जें दिसत नाहीं ' (मु. ११५-६) इत्यादि वाक्यांमध्ये अक्षर या शब्दानें अदृश्यत्व वैरे धर्मानीं युक्त जें भूतयोनि त्याचा निदेश करून पुन्हां ' पर जें अक्षर त्याहून तो पर आहे ' (मु. २१२) असें पुढे म्हटलें आहे. आतां ह्या पुढील वाक्यामध्ये जो ' अक्षराहून पर ' म्हणून सांगितला आहे तो सर्वज्ञ आणि सर्ववेत्ता होईल. परंतु अक्षर या शब्दानें सांगितलेलें जें भूतयोनि तें प्रधानच होय. जर योनि या शब्दाचा निमित्तकारण हा अर्थ घेतला तर जीव देखील ' भूतयोनि ' होईल. कारण जीव देखील धर्म व अधर्म यांच्या द्वारानें सर्व भूतांच्या उत्पत्तीला सहायभूत अोहे. असा पूर्वपक्ष प्राप्त

२. मागील ६५ पानांतील ८ टीप पहा.

३. शेवटचे वाक्य.

४. ज्या वस्तुचा जो पदार्थ बनतो ती वस्तु त्या पदार्थाचे समावायिकारण किंवा उपादानकारण होय. व तो पदार्थ बनण्याला सहायभूत जी वस्तु लागते ती वस्तु त्या पदार्थाचे निमित्तकारण होय; उदा०—पटाचे मृत्तिका हें उपादानकारण होय व दंड, चक वैरे ही निमित्तकारणे होत. हें सर्व जग जरी प्रधानापासून उत्पन्न होतें तरी या जगाचा उपयोग

ज्ञाला असतां त्यावर आमचे उत्तर :—जो हा ‘ अदृश्यत्व ’ वगैरे धर्मानीं युक्त असा भूतयोनि म्हणून सांगितला आहे तो परमात्माच होय; दुसरा कोणी नव्हे. (शंका :—) असे कशावरून समजावें ? (उत्तर :—) त्याचे धर्म सांगितले आहेत यावरून. ‘ जो सर्वज्ञ आणि सर्ववेत्ता ’ (मुं० १११९) या श्रुतीमध्ये परमात्म्याचेच धर्म सांगितले आढळतात. कारण अचेतन प्रधानाला किंवा ज्याची दृष्टि उपाधीच्या योगानें संकुचित झालेली आहे अशा जीवाला सर्वज्ञत्व किंवा सर्ववेत्तृत्व हे धर्म संभवत नाहींत. शंका :— अक्षर शब्दानें सांगितलेल्या भूतयोनीहून जो ‘ पर ’ त्यालाच सर्वज्ञ व सर्ववेत्ता असे म्हटले आहे. भूतयोनीला म्हटले नाहीं असे मी पूर्वीं सांगितलेच आहे. यावर उत्तर :— हे म्हणणे संभवत नाहीं. कारण, ‘ हे जग अक्षरापासून उत्पन्न होते ’ (मुं० १११७) या वाक्यांत ‘ प्रकृत जें भूतयोनि तें उत्पन्न होणाऱ्या वस्तूचे मूलकारण आहे ’ असे सांगून पुढे ‘ जो सर्वज्ञ व सर्ववेत्ता आहे, ज्याचे तप्प ज्ञानमय आहे, त्यापासून हे ब्रह्म, नामरूपे, आणि अनेही उत्पन्न होतात ’ (मुं० १११९) या वाक्यांतही ‘ सर्वज्ञ हा उत्पन्न होणाऱ्या वस्तूचे मूलकारण आहे ’ असेच सांगितले आहे. तेव्हां (दोन्ही ठिकाणी) सारखा निर्देश असल्यामुळे (जें अक्षररूप मूलकारण तेच सर्वज्ञरूप मूलकारण अशी) ओळख पटते, यावरून ‘ प्रकृत जें अक्षररूप भूतयोनि त्याचेच सर्वज्ञत्व व सर्ववेत्तृत्व हे धर्म सांगितले आहेत ’ असे समजते. ‘ पर जें अक्षर त्याहून पर ’ (मुं. २११२) या श्रुतीमध्येही ‘ प्रकृत जो अक्षररूप भूतयोनि त्याहून निराळा कोणी पर आहे ’ असे सांगितले नाहीं. आणि हे कशावरून समजले असे म्हणशील तर ‘ ज्या विद्येच्या योगानें सत्य आणि अक्षर अशा पुरुषाला (शिष्य) जाणील, ती ब्रह्मविद्या खरेपणानें (गुरुनें त्या शिष्याला) सांगावी ’ (मुं. १२१२३) या वाक्यांत ‘ अदृश्यत्व वगैरे धर्मानीं युक्त जो अक्षररूप भूतयोनि मागील भागांत सांगितला आहे तोच पुढे सांगितला जाईल ’ अशी प्रतिज्ञा केली आहे यावरून. शंका :— तर मग ‘ पर जें अक्षर त्याहून पर ’ (मुं. २११२) असे कसें म्हटले आहे अशी शंका घेशील तर त्या शंकेचे उत्तर आम्ही पुढील सूत्रांत देऊ. शिवाय, या ठिकाणी पर आणि अपर अशा दोन विद्या जाणावयाच्या म्हणून सांगितल्या आहेत. त्यापैकी ‘ ऋग्वेद वगैरे ही अपर विद्या होय ’ असे सांगून पुढे ‘ आतां ती जीवाला मुख किंवा दुःख व्हावें हा आहे. तेव्हां सर्व भूतांच्या उत्पत्तीला जीव हा सहायभूत आहे. म्हणून जीव जगाचे निमित्तकारण आहे असे म्हटले आहे.

५. सूक्ष्मरूप कार्य.

६. स्थूलरूप कार्य.

७. धान्य वगैरे.

८. ‘ हे जग अक्षरापासून उत्पन्न होते ’ या वाक्यांत अक्षर शब्दाला पंचमी विभक्ति लाभिली आहे; व ‘ त्यापासून हे ब्रह्म, नामरूपे ह० ’ या वाक्यांतही ‘ त्यापासून ’ द्वी पंचमी विभक्ति आहे. तेव्हां दोन्ही वाक्यांत पंचमी विभक्तीचा निर्देश सारखा आहे.

परविद्या होय कीं जिच्या योगानें तें अक्षर प्राप्त होते' (मु. १११५) असें भृत्येआहे. श्वा श्रुतीमध्ये ' अक्षर हें पर विदेचा विषय आहे ' असें सांगितले आहे. आतां जर ' अदृश्यत्व वैरे धर्मानी युक्त असें अक्षर परमेश्वराहून निराळे आहे ' अशी कल्पना केली तर ही पर विद्या होणार नाहीं. कारण, एकीचे फल अम्युदय, व दुसरीचे फल मोक्ष, अशीं दोन भिन्न भिन्न फले आहेत. आतां ' प्रधान-विद्येचे मोक्ष फल आहे ' असें कोणीही मानीत नाहीं. शिवाय, तुझे मत ग्राह घरले तर तीन विद्या सांगण्याविषयीची श्रुतींत प्रतिज्ञा केली पाहिजे होती. कारण ' अक्षरस्त्रप जे भूतयोनि (प्रधान) त्याहून पर असा परमात्मा श्रुतीमध्ये सांगितला आहे ' असें तु मानतोस. पण येथे तर ' दोनच विद्या जाणावयाच्या आहेत ' असें स्वष्ट सांगितले आहे. शिवाय, ' हे भगवन् ! काय जाणले असतां हें सर्व जाणले जाते ?' (मु. १११३) या श्रुतीमध्ये ' एका वस्तूचे ज्ञान ज्ञाल्याने सर्व वस्तुंचे ज्ञान व्हावे ' अशी (जी शैनकाने) इच्छा (प्रदर्शित केली आहे ती) ' सर्वाचे आत्मभूत जे ब्रह्म तेच येथे विवाक्षित आहे ' असें मानले तरच जुळते. 'फक्त अचेतन वस्तूचे कारण जे प्रधान ते, किंवा भोग्य वस्तूहून निराळा जो भोक्ता जीव तो विवाक्षित आहे ' असें मानले तर जुळत नाहीं. शिवाय, सर्व विद्यांची आधारभूत जी ब्रह्मविद्या ती ' त्या (ब्रह्मदेवा-) ने (आपल्या) अर्थव नांवाच्या थोरल्या मुलाळा सांगितली ' (मुं० ११११) ही श्रुति ' ब्रह्मविद्या प्रधान आहे ' असा उपक्रम करून पुढे विद्येचे पर व अपर असे दोन भाग करून व ' त्यांपैकीं जिच्यापासून अक्षर प्राप्त होते ती पर विद्या होय ' असें सांगून ' ती पर विद्या म्हणजे ब्रह्मविद्याच होय ' असें दाखविते. आतां, ब्रह्मविद्येपासून प्राप्त होणारे जे अक्षर ते ब्रह्म नसेल तर ' ब्रह्मविद्या ' हे नांव फुकट होईल. आतां, ब्रह्मविद्येच्या आरंभी क्रग्वेद वैरे जी कर्मविद्या सांगितली आहे ती ब्रह्मविद्येचा मोठेपणा दाखविष्याकरितां सांगितली आहे. कारण ' हे अठरी यांशिक स्थिर नव्हेत, विनाशी आहेत; यांच्या

९०. या ग्रंथामध्ये क्रावेद वैरेंचे वर्णन पूर्वी केले आहे ती एक विद्या; भूतयोनि म्हणजे प्रधान, त्याचे जे वर्णन केले आहे ती दुसरी विद्या; व सर्वज्ञ, सर्ववेत्ता अशा रीसीने जे परमात्म्याचे वर्णन केले आहे ती तिसरी विद्या होय.

१००. प्रधानाचे ज्ञान ज्ञाले असतां त्या प्रधानापासून उत्पन्न ज्ञालेल्या ज्या सर्व भोग्य वस्तु त्यांचे ज्ञान होईल. कारण, वेदान्तमतीं कारणाहून कार्यं भिन्न नस्त्यामुळे कारणांचे ज्ञान ज्ञाले असतां कार्याचे ज्ञान होतें. पण, जीव हा अचेतन अशा प्रधानाचे कार्यं नस्त्यामुळे प्रधानाचे ज्ञान नस्त्याने जीवाचे ज्ञान होणार नाहीं. तरीच, जीवाचे ज्ञान ज्ञाले सही सर्व अचेतन वस्तूंचे ज्ञान होणार नाहीं. कारण, अचेतन वस्तु जीवापासून उत्पन्न होत नाहीत, आतां परमात्म्याचे ज्ञान ज्ञाले म्हणजे मात्र सर्व भोग्य वस्तूंचेही ज्ञान होते, व सर्व जीवांचेही ज्ञान होते. कारण, सर्व भोग्य वस्तु ज्ञान परमात्म्यापासून उत्पन्न ज्ञान्या आहेत. सरीच, जीव आणि परमात्मा हे एक अस्त्यामुळे परमात्म्याचे ज्ञान ज्ञाले असतां जीवाचे ज्ञान अर्थातच होईल.

१११. होता, मैत्रावरुण, अच्छाधाक, ग्रावस्तुत, अव्ययु, प्रतिप्रस्थाता, नेत्रा, उनेता, नदा, ग्रासणामुळी, अशीघ्र, पोता, उद्गता, प्रस्तोता, प्रतिहर्ता, आणि सुविष्णव असे यशाला

संवधाने (शास्त्रानें) कनिष्ठ असे जै कर्म तें सांगितले आहे; हें (कर्म-) च श्रेयस्कर आहे असे समजून जे अविचारी लोक आनंदित होतात ते जरा व मरण हांप्रत फिरून प्राप्त होतात' (मुं० १।२।७) इत्यादि वाक्यांमध्ये त्या (कर्मविद्ये-) ची निंदा केली आहे; आणि अशी अपर विदेची निंदा करून ' त्यापासून विरक्त शाळेल्या मनुष्यालाच पर विदेचा अधिकार प्राप्त होतो ' असे पुढील वाक्यांत सांगितले आहे :— ' कर्मानें प्राप्त होणाऱ्या या लोकांचा नीट विचार करून ब्राह्मणानें त्यापासून विरक्त व्हावें. कारण की, केलेल्या (म्हणजे अनित्य अशा कर्मा-) ने न केलेला (म्हणजे नित्य असा आत्मा) प्राप्त होत नाही' ^३. तेव्हां या आत्म्याचे ज्ञान होण्याकरितां त्या (ब्राह्मणा-) ने वेदाध्ययन करणाऱ्या व ब्रह्मनिष्ठ अशा गुरुजवळ हातांमध्ये समिधा घेऊन अवश्य जावे ' (मुं० १।२।१२). आतां ' पृथिवी वौरे अचेतन पदार्थाचे दृष्टांत दिले आहेत म्हणून दार्ढातिक जो भूतयोनि तो देखील अचेतन असला पाहिजे' असे जै तूं म्हटले आहेस तें बरोबर नाही. कारण 'दृष्टांत आणि दार्ढातिक हे अगदी सारख्या स्वभावाचे पाहिजेत ' असा कांही नियम नाही. शिवाय, ' पृथिवी वौरे दिलेले दृष्टांत स्थूल आहेत म्हणून दार्ढातिक जो भूतयोनि तो देखील स्थूलच आहे ' असे (तूं सुद्धां) मानीत नाहीस. तेव्हां ' अदृश्यत्व वौरे धर्मानी युक्त जो भूतयोनि तो परमात्माच होय ' असे सिद्ध झाले. (२१) .

विशेषणभेदव्यपदेशाभ्यां च नेतरौ ॥ २२ ॥

२२ (भूतयोनि म्हणजे परमात्म्याहून) निराळे (जीव आणि प्रधान हे) नव्हेत. कारण विशेषणे (दिलीं) आहेत व भेद (सांगितला) आहे. (६)

आणखी हा कारणास्तव भूतयोनि म्हणजे परमात्माच होय; (त्याहून) निराळे जीव किंवा प्रधान हे नव्हेत. कशावरून ? विशेषणे दिलीं आहेत व भेद सांगितला आहे यावरून. प्रकृत जो भूतयोनि तो जीवाहून निराळा आहे असे दाखविणारीं विशेषणे (त्या भूतयोनीला पुढील वाक्यांत) दिलीं आहेत :— 'दिव्यं,

सोऽप्त्राङ्ग लागतात. हे सोऽप्त्राङ्ग व एक यजमान, व एक त्याची पत्नी हे येथे अठरा याशिक होत.

१२. हा अर्थ आम्ही मुण्डकोपनिषदाच्या दीपिकेला अनुसरून केला आहे. परंतु आचार्यानीं आपल्या भाष्यांत या ओळीचा निराळा अर्थ केला आहे. तो असा :— (जगामध्ये) न केलेले असे कांही नाही, (म्हणजे प्रत्येक वस्तु केलेली म्हणजे अनित्य आहे, पण मला तर नित्य वस्तु पाहिजे; तेव्हां) ' केलेल्या- ' चा म्हणजे अनित्य अशा कर्माचा मला काय उपयोग ?

१३. कारण, प्रधान हे स्थूल आहे असे तूं मानीत नाहीस.

१०. प्रकाशमान.

आकार-रहित, पूर्ण, सर्व बाह्य व आम्यंतर वस्तुरङ्गी (ऐक्यानें) राहणारा, ज्याला उत्पत्ति नाही, ज्याला प्राण नाही, ज्याला मन नाही, आणि जो शुद्ध ' (मु० २।१।२) इत्यादि. आतां अविधेने उत्पन्न केलेली जी नामस्त्रपें (म्हणजे शरीर) त्यामुळे ' मी मर्यादित आहे ' असे मानणाऱ्या आणि त्या (नामस्त्रपां-) चैं (जाड्य, स्थूलत्व वैगेरे) धर्म आपल्यावर ओढून घेणारा जो जीवात्मा त्याला दिव्यत्व वैरे विशेषणे जुळत नाहीत. तेव्हां, सर्व उपनिषदांमध्ये जो पुरुष सांगितला आहे तोच येथे साक्षात् सांगितला आहे. तसेच, ' प्रकृत जो भूतयोनि तो प्रधानाहूनही निराळा आहे ' असे ' पर जें अक्षर त्याहून पर ' (मु० २।१।२) ही श्रुति सांगते. अक्षर शब्दाचा अर्थ ' जी अव्यक्तरूप, जी नामस्त्रपांची वीजशक्ति, जी पंच-महाभूतांच्या सूक्ष्म संस्कारांना धारण करणारी, जी ईश्वराचे ठिकाणीं वास्तव्य करणारी आणि त्यालाच उपाधिभूत होणारी, जी सर्व विकारांहून पर, आणि जी स्वतः कोणाचाही विकार नाही अशी (अज्ञानस्त्रप वस्तू) ' होय. ' त्या हा पर अशा अक्षराहून पर ' अशा रीतीने हा श्रुतीमध्ये (प्रधान आणि भूतयोनि यांसंबंधाने) भेद सांगितला असल्यामुळे परमात्मा सांगण्याविषयी येथे तात्पर्य आहे, असे ही श्रुति दाखविते. ' प्रधान म्हणून (सांख्य लोकांच्या मताग्रमाणे) एक स्वतंत्र तत्त्व आहे व त्याहून परमात्मा भिन्न आहे असे या सूत्रांत सांगितले आहे ' असे समजूनये. (तर ' अज्ञानापासून परमात्मा भिन्न आहे असे या सूत्रांत सांगितले आहे ' असे समजावै.) किंवा प्रधान नावाचें तत्त्व मानावयाचेंच असेल तर तें श्रुतीला विरुद्ध न होईल अशा रीतीने म्हणजे ' तें अव्याकृत, (अक्षर) वैगेरे शब्दांनी सांगितले जाते व तें पंचमहाभूतांचे सूक्ष्म संस्कार धारण करते ' असे मानीत असाल तर खुशाल माना. आम्हांला येथे येवढेच सांगावयाचे आहे की त्या (प्रधाना-) हून भेद सांगितला असल्यामुळे भूतयोनि म्हणजे परमात्माच होय. (२२)

आणखी कशावस्तु भूतयोनि म्हणजे परमात्मा होय ?

रूपोपन्यासाच ॥ २३ ॥

२३ रूप सांगितले आहे म्हणूनही (भूतयोनि म्हणजे परमात्मा होय). (६)

आणखी श्रुतीमध्ये ' पर जें अक्षर त्याहून पर ' (मु. २।१।२) या वाक्यानंतर ' ह्यापासून प्राण उत्पन्न होतो ' (मु. २।१।३) इत्यादि वाक्यांत प्राणापासून पृथिवीपर्यंत पदार्थांची उत्पत्ति सांगून पुढे ' अंग्रे हा ज्याचे मस्तक, सूर्य व चंद्र हैं ज्याचे

२. जिव्यामध्ये पंचमहाभूते सूक्ष्म स्पाने राहतात अशी.

१. येथे अग्री या शब्दाचा स्वर्गलोक असा अर्थ आहे. स्वर्ग हा अग्रीसारखा देदीप्यमान आहे म्हणून त्या स्वर्गलोकाला येथे अग्री असे म्हटले आहे.

जोके, दिशा हे ज्याचे कान, प्रसिद्ध वेद ज्याची वाणी, वारा ज्याचा ग्राण, जग ज्याचे हृदय, पृथिवी ज्याचे पाय असा हा सर्व भूतांचा अंतरात्मा आहे' (मु. २।१।४) या वाक्यांत त्याच भूतयोनीचे सर्वविकारात्मक रूप सांगितलेले दृष्टिस पडते; आणि तें तर परमेश्वर हा सर्व विकारांचे कारण असल्यामुळे त्यालाच योग्य आहे; ज्याचे ऐश्वर्य अल्प अशा जीवाला योग्य नाही. तसेच ' हे रूप प्रधानाचे सांगितले आहे ' असेहो संभवत नाही. कारण त्याला ' सर्व भूतांचा अंतरात्मा ' असे म्हणतां येत नाही. तेव्हां ' भूतयोनि म्हणजे परमात्माच होय, दुसरे कोणी (जीव किंवा प्रधान) नव्हे ' असे निश्चित होते. शंका:- हे रूप भूतयोनीचे सांगितले आहे. कशावरून ? उत्तरः—अशावरून की लाचेच प्रकरण चाळू आहे. ' हा सर्व भूतांचा अंतरात्मा आहे ' या वाक्यांत जे ' हा ' हे सर्वनाम आहे ते मागून ज्याचे प्रकरण चाळू आहे त्या भूतयोनीलाच उद्देशून आले आहे. तेव्हां भूतयोनीला उद्देशून ' श्वापासून प्राण उत्पन्न होतो ' (मु. २।१।३) ' हा सर्व भूतांचा अंतरात्मा आहे ' (मु. २।१।४) इत्यादि जे वर्णन केले आहे तें सर्व भूतयोनीच्या संबंधाने आहे असे समजते. जसे उपाध्यायाला उद्देशून ' श्वाचे पाशी अध्ययन कर; हा वेद व वेदांची अंगे ' यांमध्ये निष्ठात आहे ' हे वाक्य त्या उपाध्यायाच्या संबंधानेच सांगितले आहे असे समजले जाते तसेच हे होय. शंका:- अदृश्यत्व वरीे धर्मानी युक्त अशा भूतयोनीला ' तो देहधारी आहे ' असे रूप कसे संभवते ? उत्तरः—हा दोष येत नाही. कारण ज्याप्रमाणे एखादा ब्रह्मवेत्ता ' मी सर्वांचा आत्मा आहे ' असे दर्शकिण्याकरितां ' मी अन आहे, मी अन खाणारा आहे ' असा वाक्यप्रयोग करतो त्याप्रमाणे वरील वाक्यप्रयोगही ' भूतयोनि हा सर्वांचा आत्मा आहे ' या अभिप्रायाने केला आहे; ' तो देहधारी आहे ' या अभिप्रायाने केला नाही.

दुसरे^३ लोक येथे असे म्हणतातः—या वाक्यांत भूतयोनीच्या रूपाचा उपन्यास केला आहे असे नाही. कारण, त्या भूतयोनीपासून उत्पन्न होणाऱ्या पदार्थांचा येथे उपन्यास केला आहे. उदा० :- ' श्वापासून प्राण उत्पन्न होतो; तसेच मन, सर्व इंद्रिये, आकाश, वायु, तेज, जल, आणि जगाला धारण करणारी पृथ्वी, ही उत्पन्न होतात ' (मु. २।१।३) या पूर्वीच्या वाक्यामध्ये ' प्राणापासून ते पृथिवीपर्यंत सर्व तत्त्वे उत्पन्न होतात ' असे (श्रुतीने) सांगितले आहे; व पुढे ही ' सूर्य हा ज्याची समिर्द्ध आहे असा अग्नि त्या (पुरुषा-) पासून उत्पन्न होतो ' (मु. २।१।५) या वाक्याला आरंभ करून ' सर्व ओषधि व रस श्वापासून उत्पन्न होतात ' (मु० २।१।९) या वाक्या-

३. शिक्षा, ज्योतिष, व्याकरण, छंद, कल्प व निष्क दी हा वेदांची अंगे होत. अंगे म्हणजे वेदांचे भान होण्याला साहाय्यभूत साधने.

४. स्वतः भाष्यकारच. (भा.)

५. अग्नि म्हणजे स्वर्गलोक. सूर्याच्या योगाने हा स्वर्गलोक दैदीप्यमान होतो म्हणून सर्वांला स्वर्गलोकाची समिध म्हटले आहे.

पर्यंत उत्पन्न होणारे पदार्थच श्रुति सांगणार आहे. तेव्हां मध्येच हा वाक्यांत एकाएकीं श्रुति भूतयोनीचे रूप कसें सांगेले ? ‘भूतयोनि हा सर्वांचा आत्मा आहे’ हें देखील सृष्टीचे वर्णन संपल्यानंतर पुढे ‘हें सर्व पुरुषचं आहे, कर्म हें पुरुषचं आहे’ (मुं० २।१।१०) इत्यादि वाक्यांत सांगितलें जाणार आहे; आणि ‘त्रैलोक्य ज्याचे शरीर आहे’ अशा ब्रह्मदेवाची उत्पत्ति वैगैरे (गोष्ठी) श्रुति व सृष्टि यांमध्ये सांगितलेल्या आढळतात. उदा०—‘आरंभी ब्रह्मदेव अवतरला व अवतरल्यावर तो सर्व भूतांचा एकटाच स्वामी झाला; त्यांने पृथिवी आणि हा स्वर्ग स्थापित केला; (त्या) एका देवाला आम्ही हीवि देऊन भजावे’ (ऋ० सं० १०।१२।११) अशी ऋचा आहे. (या ऋचेमध्ये) ‘अवतरला’ या शब्दाचा ‘उत्पन्न झाला’ असा अर्थ आहे. तसेच, ‘तो पहिला देहधारी, त्यालाच पुरुष म्हणतात, तोच भूतांचा आदिसृष्टा असा ब्रह्मदेव आरंभी अवतरला’ अशी सृष्टि आहे. उत्पन्न झालेल्या पुरुषाला (ब्रह्मदेवाला) देखील ‘सर्व भूतांचा अंतरात्मा’ असें म्हणतां येते. कारण सर्व भूतांच्या आंत तो प्राणसूपानें रहात आहे. हा पर्की ‘हें सर्व पुरुषचं आहे, कर्म हें पुरुष आहे’ (मुं० २।१।१०) इत्यादि वाक्यांमध्ये जे (भूतयोनीचे) रूप सांगितले आहे तेच ‘भूतयोनि हा परमात्मा होय’ असें सिद्ध करण्याला सूत्रकारांनी हेतु म्हणून घेतले आहे असें समजावै. (२३)

[आतां येथून सातव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. हा अधिकरणामध्ये नऊ सूत्रे आहेत सारांश :—(स. २४) छांदोग्य उपनिषदामध्ये वैश्वानराची उपासना सांगितली आहे. त्या ठिकाणी वैश्वानर म्हणजे जठराग्नि ध्यावा, किंवा लोकांतील प्रसिद्ध अग्नि ध्यावा, किंवा त्या अग्नीचा अभिमान बाळगणारी देवता ध्यावी, किंवा जीवात्मा ध्यावा, किंवा

५. तेव्हां अर्थातच या मध्यल्या वाक्यामध्येही भूतयोनीपासून उत्पन्न झालेल्या एखाद्या पदार्थांचेच रूप सांगितले असावे असें सिद्ध होते. आतां तो पदार्थ ब्रह्मदेव होय. कारण तो उत्पन्न झाला आहे हें प्रसिद्धच आहे; व सांगितलेले रूपही त्याला झुलते.

६. भाताचा पिंड.

७. ज्ञानेद्रिये, कर्मेद्रिये, व प्राण यांच्या संमुदायाला लिंगशारीर म्हणतात. या लिंगशारीरालाच ब्रह्मदेव, हिरण्यगर्भ, सूत्रात्मा, प्रजापति अजी वेदांतांत नावै आहेत.

८. भाष्यकारांचे पर्की.

९. येथे असा प्रश्न आहे की ‘रूप सांगितले आहे’ असें जे सूत्रकारांनी म्हटले आहे तें कोणत्या वाक्याला अनुलक्षून म्हटले आहे. धूसिकारांच्या मर्ती ‘अग्नि हा ज्याचे मस्तक वैगैरे (मुं. २।१।४) या वाक्याला अनुलक्षून म्हटले आहे. पण भाष्यकारांच्या मर्ती या वाक्यांत भूतयोनीचे रूप सांगितले नाहीं, तर ब्रह्मदेवाची उत्पत्ति सांगितली आहे; तेव्हां सूत्रकारांनी ‘रूप सांगितले आहे’ असें जे म्हटले आहे तें ‘हें सर्व पुरुषन आहे.....’ (मुं. २।१।१०) या वाक्याला अनुलक्षून म्हटले आहे. या वाक्यांत भूतयोनि जो परमात्मा त्याचेच (सर्व विकारात्मक) रूप वर्णिले आहे.

परमात्मा व्यावा असा संशय येतो. कारण 'वैश्वानर' असा साधारण शब्दाचा प्रयोग केला आहे, त्यावरून पहिल्या तिघांपैकी कोणीतरी असावा असें वाटते; व त्या वैश्वानराला 'आत्मा' असा साधारण शब्द लाविला आहे त्यावरून पुढील दोहोंपैकी कोणीतरी असावा असें वाटते. आतां येथे पूर्वपक्षाचे म्हणणे असें आहे की जठराग्रि, लोकांतील अग्रि, व त्याची अभिमान बाळगणारी देवता या तिन्ही अर्थी वैश्वानर शब्दाचा प्रयोग केलेला श्रुतीमध्ये आढळतो; तेव्हां येथे वैश्वानर म्हणजे या तिघांपैकीच कोणीतरी व्यावा. आतां "या वैश्वानराला 'आत्मा' असा शब्द लाविला आहे, व या भागाच्या आरंभी 'आत्मा कोणता' असा आत्म्यावहूल प्रश्न केला आहे, तेव्हां वैश्वानर शब्दाचा अर्थ पूर्वी सांगितलेल्या तिघांपैकी घेतां येत नाही" असें म्हणाल, तर वैश्वानर या शब्दानें जीवात्मा व्यावा. कारण, त्याला 'आत्मा' हा शब्द लावितां येतो; व त्या जीवात्म्याला 'वैश्वानर' असेही गौण रीतीने म्हणतां येते. कारण 'वैश्वानर' या शब्दाचा स्वरा अर्थ जो 'जठराग्रि' त्याच्या जवळच तो जीवात्मा आहे. शिवाय, श्रुतीमध्ये त्या वैश्वानराला प्रादेशाएवढा (टीचमर) असें जे म्हटले आहे, तेही जीवात्मा घेतला असतां जुळते. कारण, जीवात्मा उपाधीच्या योगानें संकुचित झालेला आहे. यावरून 'वैश्वानर म्हणजे परमात्मा' असें म्हणतां येत नाही. यावर सिद्धांताचे उत्तर :—वैश्वानर म्हणजे परमात्माच होय. कारण 'तेजस्वी असा' स्वर्गलोक त्याचे मस्तक आहे' इत्यादि जे त्या वैश्वानराचे व्यान करण्याकरितां विशेष रीतीने वर्णन केले आहे तें परमात्म्यालाच जुळते. कारण, परमात्मा हा शा सर्व ब्रह्मांडाचे कारण असल्यामुळे सर्व कार्ये त्याचे अवयव होऊं शकतात; म्हणून त्याला 'स्वर्ग हे मस्तक आहे' इत्यादि वर्णन असंभवनीय होत नाही. शिवाय, 'तो सर्व लोकांमध्ये व सर्व देहांमध्ये विषयाचा उपभोग घेणारा आहे' असें पुढे सांगितले आहे; तेही परमात्म्यालाच जुळते. शिवाय, 'या वैश्वानराला जो जाणतो त्याचीं सर्व पातके नष्ट होतात' असें सांगितले आहे; त्यावरूपी वैश्वानर या शब्दानें परमात्माच घेतला पाहिजे. तर्सेच आरंभी 'आत्मा कोणता? ब्रह्म कोणते?' असा प्रश्न केला आहे त्यावरून 'उत्तरामध्ये ब्रह्माचे म्हणजे परमात्म्याचेच वर्णन केले आहे' असें मानले पाहिजे. तेव्हां 'वैश्वानर म्हणजे परमात्माच होय' असें सिद्ध झाले. (स. २५) शिवाय, स्मृतीमध्येही परमात्म्याचे 'स्वर्ग हे मस्तक आहे' इत्यादि प्रकारांनी वर्णन करून 'त्याला नमस्कार असो' असें सांगितले आहे. आतां, ज्याअर्थी सूत्रिकार हे श्रुतीला सोळून कांहाचि लिहीत नाहीत त्याअर्थी 'या स्मृतीला मूळ प्रमाण अदी श्रुति असलीच पाहिजे' असें सिद्ध होते. आतां 'ती मूळ प्रमाण श्रुति आम्हांला सांपष्ट नाही' असें मानण्यापेक्षां 'वैश्वानराचे वर्णन करणारी जी श्रुति तीच ती होय' असें मानणे अधिक सयुक्तिक आहे. कारण जसें शा श्रुतीमध्ये वैश्वानराचे वर्णन केले आहे तर्सेच हुबेहूब वर्णन या स्मृतीमध्ये परमात्म्याचे केलेले दिसते. तेव्हां वैश्वानर म्हणजे परमात्माच होय असें ठरले. शंका :—शा स्मृतीमध्ये परमात्म्याची स्तुती केली आहे. कारण 'त्याला नमस्कार असो' असें शेवटी म्हटले आहे; आणि स्तुतीमध्ये तर एखाच्याचा मोठेपणा दाखविण्याकरितां वाटेल त्या गोष्टीचा निर्देश करतात; त्या सर्व प्रमाणसिद्ध असाव्या लागत नाहीत. तेव्हां 'वैश्वानराचे वर्णन हे शा स्मृतीला मूळ प्रमाण आहे' असा तर्क करतां येत नाही. उत्तर :—(स्मृतीमध्ये सांगितलेली गोष्ट प्रमाण-सिद्ध आहे असें जर दाखवितां येते, तर तिला मुद्दाम अप्रमाण समजणे हें चुकीचे आहे.) शिवाय, अशा प्रकारची प्रचंड स्तुति श्रुतीवांचून नुसत्या मनुष्याकडून होणे शक्य नाही. शिवाय, परमात्म्याचे 'स्वर्ग हे मस्तक आहे' इत्यादि प्रकारचे वर्णन इतर स्मृतीमध्ये स्तुति

केल्याशिवायही केलेले आढळते, तेव्हां, एकंदरीनें विचार करतां ‘वैश्वानर म्हणजे परमात्माच होय’ असें सिद्ध झाले. (सू. २६) आतां येथे पूर्वपक्ष्यांचे म्हणणे असें आहे की वैश्वानर या शब्दानें परमात्मा घेतां येत नाहीं. कारण वैश्वानर हा शब्द ‘परमात्मा’ या अर्थी प्रसिद्ध नाही. शिवाय, दुसऱ्या ठिकाणी श्रुतीमध्ये वैश्वानराला ‘अग्नि’ असें स्पष्ट म्हटले आहे. शिवाय, ‘गार्हपत्याग्नि हा वैश्वानराचे हृदय आहे’ असें सांगितले आहे. तसेच वैश्वानराला ‘प्राणाहुती देण्याची जागा’ असेंही म्हटले आहे. तेव्हां ‘वैश्वानर म्हणजे जठराग्नि’ असेंच मानले पाहिजे. तसेच, ‘वैश्वानर हा पुरुषाच्या आंत आहे’ असें जे सांगितले आहे ते देखील जठराग्नीलाच छुळत आहे. आतां ‘त्याचे स्वर्ग हैं मस्तक आहे’ इत्यादि विशेष वर्णनावरून परमात्मा घेतला पाहिजे असें तुम्ही म्हटले खरे; परंतु जठराग्नि घेण्याविषयी आम्ही दाखविलेली कारणे जोपर्यंत संभवत आहेत तोपर्यंत वैश्वानर या शब्दानें परमात्माच ध्यावा असा निश्चय तुम्हांला करतां येणार नाहीं. किंवा वैश्वानर या शब्दानें भूताग्नि (लोकांतील प्रसिद्ध अग्नि—) च ध्यावा. कारण तो अग्नीच असल्यामुळे आम्ही दिलेली कारणे त्याला संभवतात; व तुम्ही परमात्मा घेण्याविषयी जे ‘त्याचे स्वर्ग हैं मस्तक आहे’ इत्यादि कारण दाखविले आहे तेही त्या भूताग्नीला छुळते; कारण भूताग्नीचा सर्व लोकांशी संबंध आहे असें श्रुतीवरूनच सिद्ध होत आहे. अथवा, त्या भूताग्नीचा अभिमान बाळगणारी देवता वैश्वानर या शब्दानें ध्यावी. ‘स्वर्ग हैं मस्तक आहे’ इत्यादि वर्णन त्या देवतेला संभवेल, कारण, देवतांच्या अंगीं विशेष प्रकारचे सामर्थ्य असते. तेव्हां वैश्वानर या शब्दानें परमात्मा घेतां येत नाहीं. यावर सिद्धांत्याचे उत्तरः—स्त्रा ठिकाणी परमात्मा सांगितला नाहीं असे मानणे बरोबर नाहीं. आतां, जरी दूं दाखविलेल्या कारणावरून वैश्वानर म्हणजे जठराग्नि असें सिद्ध होते तरी जठराग्नीवरच ‘ज्याचे स्वर्ग हैं मस्तक आहे’ इत्यादि प्रकारच्या परमेश्वरांची भावना करून उपासना करावी असें श्रुतीचे तात्पर्य आहे; किंवा परमात्म्याचे ध्यान करतां यावें या हेतूने जठराग्नि या उपाधीने युक्त अशा परमात्म्याचे वर्णन करण्याविषयी श्रुतीचे तात्पर्य आहे असें मानावें. जर ह्या श्रुतीमध्ये कोणत्याही प्रकाराने परमात्म्याचा संबंध न मानतां नुसत्या जठराग्नीचेच वर्णन केले आहे असें मानले तर ‘त्याचे स्वर्ग हैं मस्तक आहे’ इत्यादि वर्णन मुळीच संभवणार नाहीं. आतां ‘भूताग्नि किंवा देवता घेतली असतां हे वर्णन जुळते’ असें जे तुझें म्हणणे आहे ते बरोबर नाहीं हे पुढील सूत्री स्पष्ट होईल. शिवाय, ह्या वैश्वानराला दुसऱ्या ठिकाणी श्रुतीमध्ये ‘पुरुष’ असें म्हटले आहे. जर वैश्वानर या शब्दाचा अर्थ नुसता जठराग्नि असाच घेतला तर ‘तो पुरुषाच्या आंत आहे’ एवढे मात्र म्हणतां येईल; पण त्याला ‘पुरुष’ शब्द लागणार नाहीं. आतां, परमात्मा घेतला म्हणजे तो सर्वस्वरूपी असल्यामुळे त्याला ‘पुरुष’ असें म्हणतां येते; व ‘पुरुषाच्या आंत आहे’ असेंही म्हणतां येते. ह्या सूत्रामध्ये ‘पुरुष आहे’ असें जे म्हटले आहे त्या ठिकाणी ‘पुरुषासारखा आहे’ असा दुसरा पाठ आहे. तो पाठ घेतला असतां सूत्राचा अर्थ असाः—स्त्रा वैश्वानराला दुसऱ्या ठिकाणी श्रुतीमध्ये ‘पुरुषासारखा’ असें म्हटले आहे. जर वैश्वानर या शब्दाचा अर्थ नुसता जठराग्नि असाच घेतला तर फक्त ‘तो पुरुषाच्या आंत आहे’ एवढे मात्र म्हणतां येईल. पण त्याला ‘पुरुषासारखा’ असें म्हणतां येणार नाहीं; आणि परमात्मा घेतला म्हणजे ‘तो पुरुषासारखा आहे’ असें म्हणतां येते; कारण परमात्म्याला पुरुषाग्रमां मस्तक वरैरे अवयवांची कल्पना ह्या वैश्वानराच्या वर्णनांतरच केली आहे. (सू. २७) वैश्वानर म्हणजे भूताग्नि किंवा देवता असें मानणे बरोबर नाहीं. कारण, भूताग्नि हा अनेकतन असून नुसता उष्ण व प्रकाशरूपी आहे. जरी त्याचा ‘सूर्य’ या रूपाने स्वर्गलोकांशी संबंध आहे तरी ‘स्वर्ग हैं त्याचे मस्तक

आहे' ही कल्पना त्याला जुळत नाहीं. कारण अग्नि हा विकारच आहे व स्वर्ग हा विकारच आहे. तेव्हां या दोन विकारांचे ऐक्य कर्से होईल ! व ऐक्य ज्ञात्याशिवाय 'स्वर्ग हें त्याचें मस्तक आहे' असे कर्से म्हणतां येईल ? तसेच, देवतेच्या अंगीं जरी सामर्थ्य असलें तरी 'तिचें स्वर्ग हें मस्तक आहे' असे म्हणतां येणार नाहीं. कारण, स्वर्ग वगैरे पदार्थ त्या देवतेने उत्पन्न केलेले नाहींत; पण परमेश्वराने सर्व ब्रह्माण्ड उत्पन्न केले असल्यामुळे ब्रह्माण्डाचे जे अवयव आहेत ते परमेश्वराचे अवयव आहेत असे मानण्याला कांहीं हरकत नाहीं. शिवाय, देवतेच्या अंगीं जे सामर्थ्य आहे तेही परमात्म्यानेच दिलेले आहे; तेव्हां खरें सामर्थ्य परमेश्वराचेंच होय. शिवाय, भूताग्नि, देवता, किंवा जठराग्नि या सर्वाना आत्मा हा शब्द लागत नाहीं तो नाहींच. तेव्हां वैश्वानर हा परमात्माच होय असे तिढ्या ज्ञाले. (सू. २८) ह्या श्रुतीमध्ये 'वैश्वानर', 'अग्नि' वगैरे शब्द मिळार्थक आहेत म्हणून जठराग्नि धेतला पाहिजे, व 'स्वर्ग हें मस्तक आहे' ह्या वर्णनावरून परमात्मा धेतला पाहिजे. तेव्हां या दोन्ही गोष्टीना अनुलक्ष्यून जठराग्नीवरच परमेश्वराची भावना करून उपासना करावी; किंवा जठराग्नि या उपाधीने युक्त अशा परमेश्वराची उपासना करावी अशा दोन्ही तन्हा पूर्वीं सांगितल्या. परंतु येथें जैमिनि ऋषीचे म्हणणे असे आहे कीं ह्या श्रुतीमध्ये जठराग्नीचा संबंध बिलकूल न घेतां परमात्म्याचीच साक्षात् उपासना सांगितली आहे असे मानण्यास कांहींच हरकत नाहीं. आतां, जठराग्नि न धेतला तर 'तो पुरुषाच्या आंत आहे' असे जे सांगितलें आहे तें जुळणार नाहीं असे समजू नये. कारण, अगोदर 'तो पुरुषाच्या आंत आहे' हें जठराग्नीला उद्देश्यून म्हटलेंच नाहीं. कारण, जठराग्नीचे प्रकरण येथें चालू नाहीं, व ह्या वाक्यांत जठराग्नीचाच वाचक असा एकही शब्द नाहीं; तर 'तो पुरुषाच्या आंत आहे' हें परमात्म्याला उद्देश्यूनच म्हटलें आहे. (वैश्वानर व अग्नि हे शब्द परमात्म्याचेही वाचक होतात हें पुढे स्पष्ट होईल.) ठाकूपासून हनवटीपर्यंतचा जो गळ्यावरचा टीचमर भाग त्या भागावर परमेश्वराचे ऐक्य कल्पिलें आहे. आतां, तो भाग एकंदर सर्व चारीरूपी पुरुषाचा अवयव असल्यामुळे तो भाग (किंवा परमेश्वर) पुरुषाच्या आंत आहे असे म्हणतां येते. कारण अवयव हा, तो ज्याचा अवयव आहे त्याच्या (अवयवीच्या) आंत आहे असे म्हणतात. जरें ज्ञाडाची फांदी ही ज्ञाडाचा अवयव असल्यामुळे ती ज्ञाडाच्या आंत आहे असे म्हणतात तसेच हें होय. किंवा विराट्-स्वरूपी पुरुषाच्या आंत परमात्मा हा साक्षिरूपाने असल्यामुळे त्या परमात्म्याला 'पुरुषाच्या आंत आहे' असे म्हणतां येईल. एकंदरीत, येथे परमात्माच व्यावा असे ठरले. आतां वैश्वानर व अग्नि हें शब्द देखील ह्या परमात्म्यालाच लावावे. ते असे:- 'विश्व' म्हणजे सर्व, जगाचा 'नर' म्हणजे पुरुष तो विश्वानर म्हणजे परमात्मा; किंवा 'विश्वाचा' म्हणजे सर्व, जगाचा 'नर' म्हणजे करणरा तो विश्वानर म्हणजे परमात्मा; किंवा 'विश्व' म्हणजे सर्व, 'नर' म्हणजे जीव, ते आहेत ज्याच्या (प्रजा) तो विश्वानर म्हणजे परमात्मा. आणि जो विश्वानर तोच वैश्वानर होय. विश्वानर या शब्दालाच 'अ' हा प्रत्यय लागून वैश्वानर शब्द सिद्ध होतो. ह्या 'अ' प्रत्ययाने विश्वानर शब्दाचा अर्थ बदलत नाही. ह्या प्रत्ययाला 'स्वार्थी प्रत्यय' असे म्हणतात. जसें जो रक्षस तोच रोक्षस, जो वयस तोच वायस (कावळा). याप्रमाणेच जो विश्वानर तोच वैश्वानर होय. तसेच, अग्नि हा शब्द देखील परमात्म्यालाच लावतां येतो. 'अग्न' म्हणजे अग्राला म्हणजे कर्माच्या फळाला जो 'नी' म्हणजे नेतो म्हणजे पौचवितो तो अग्नि म्हणजे परमात्मा होय. आतां 'त्याचे गाईपत्य हें हृदय आहे' व 'तो प्राणाद्वृतीची जागा' आहे असे जे म्हटलें आहे तें देखील परमात्मा हा सर्वस्वरूपी असल्यामुळे त्याच्या संबंधाने जुळते. तेव्हां येथे नुसत्या

परमात्म्यांचेच वर्णन केले आहे असें सिद्ध झाले. (सू. २९) आतां ‘प्रादेशाएवढा’ असें जे म्हटले आहे तेही परमात्म्याच्या संबंधाने जुळते. जरी परमात्मा हा सर्वव्यापी आहे तरी उपासक लोकांवर अनुग्रह करावा या हेतूने तो परमात्मा प्रादेशाएवडे स्वरूप धारण करून प्रकट होतो, म्हणून त्याला ‘प्रादेशाएवढा’ असें म्हटले आहे. किंवा ‘प्रदेश’ म्हणजे हृदय वैशेष प्रकारच्या जागा, त्यांमध्ये हा परमात्मा प्रकट होतो म्हणून ‘प्रादेशाएवढा’ असें म्हटले आहे; तेव्हां तेही विस्त्र होत नाही. हें आमरथ्य नांवाच्या आचार्यांचे मत आहे. (सू. ३०) जसें शेर या मापाने भोजलेल्या जंवसाला हे ‘शेर’ जंवस आहेत असा व्यवहार केला जातो तसा प्रादेशाएवढा हृदयामध्ये राहणाऱ्या मनाच्या योगाने जात होणाऱ्या परमात्म्याला ‘प्रादेशाएवढा’ असें म्हटले आहे. आतां, जंवसाला जसें स्वतःचे परिमाण आहे व तें ‘शेर’ या मापाच्या योगाने फक्त व्यक्त होते, तसें येथे परमात्म्याला स्वतः जरी कोणतेच परिमाण नाहीं तरी ज्याअर्थी ह्या श्रुतीमध्ये परमात्म्याला ‘प्रादेशाएवढा’ असें म्हटलेच आहे त्याअर्थी तें कसें तरी जुळविलेच पाहिजे. परमात्म्याला जरी स्वतःचे परिमाण नाहीं तरी मनाच्या योगाने त्याचे ध्यान करतां येते म्हणून मनाचे परिमाण त्याला आहे अशी कल्पना केली आहे असें समजावे. अथवा, श्रुतीमध्ये ‘प्रादेशाएवढा’ असें म्हटले आहे म्हणूनच उपासक लोक परमात्म्यांचे (तो जरी संवेद्यापी आहे तरी) प्रादेशाएवढ्या रूपानेच ध्यान करतात. अशा रीतीने ‘प्रादेशाएवढा’ ही श्रुति लावावी. हें बादरिनांवाच्या आचार्यांचे मत आहे. (सू. ३१) अथवा वाजसनेयिशासेन्या ब्राह्मणग्रंथामध्ये येथेलेच प्रकरण चालू करून ‘विराटस्वरूपी वैश्वानरांचे जे स्वर्गापासून पृथिवीपर्यंत अवयव त्यांची उपासकाने आपल्या टाकूपासून हनुवटीपर्यंतच्या भागावर भावना करावी’ असें सांगितले आहे. आतां, टाकूपासून हनुवटीपर्यंतचा भाग प्रादेशाएवढाच आहे. तेव्हां त्या प्रादेशाएवढ्या भागावर कल्पलेल्या परमात्म्याला ‘प्रादेशावढा’ असें म्हणण्यास हरकत नाही. आतां, ह्या छांदोग्य उपनिषदांत जे वैश्वानरांचे वर्णन केले आहे तें जरी वाजसनेयिशासेन्या ब्राह्मण ग्रंथामध्ये केलेल्या वैश्वानराच्या वर्णनाहून थोड्ये निराळे आहे, तरी ‘परमेश्वर प्रादेशाएवढा आहे’ ही गोष्ठ दोन्हीकडे ही सांगितली असल्यामुळे ‘दोन्ही ठिकाणी एकच विद्या सांगितली आहे’ असें मानण्याला कांहीं हरकत नाहीं. या सूत्रांत सांगितलेले मत जैभिनि नांवाच्या आचार्यांचे आहे. (सू. ३२) विवाय ‘मस्तकापासून हनुवटीपर्यंतच्या भागामध्ये परमात्मा आहे’ असें जाबाल उपनिषदामध्ये सांगितले आहे. तेव्हां येथेही परमात्म्याला ‘प्रादेशाएवढा’ असें म्हणण्यास हरकत नाहीं. आतां, त्या वैश्वानराला ‘अभिविमान’ असें सूत्र २४ मध्ये म्हटले आहे तेही पुढील रीतीने परमात्म्याला जुळते. ‘अभिविमान’ म्हणजे मुख्य रीतीने—म्हणजे भीच ब्रह्म आहे अशा रीतीने—जो ‘विमीयते’ म्हणजे जांला जातो तो अभिविमान. किंवा ‘अभिविमान’ म्हणजे अभिगत म्हणजे सर्वव्यापी, आणि ‘विमान’ म्हणजे मान—(परिमाण—) रहित, तो अभिविमान. अथवा ‘अभिविमान’ म्हणजे सर्व जग निमाण करणारा. एकंदरीने परमात्म्याला ‘अभिविमान’ असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. तेव्हां वैश्वानर म्हणजे परमात्माच होय असें सिद्ध झाले.]

वैश्वानरः साधारणशब्दविशेषात् ॥ २४ ॥

२४ वैश्वानरः (म्हणजे परमात्मा) होय. कारण साधारणशब्दा-
संबंधाने एक विशेष सांगितला आहे. (७)

‘आपला आत्मा कोणता ? ब्रह्म कोणते ?’ (छां० ५।११।१) तसेच ‘हा जो वैश्वानर आत्मा त्यालाच तूं सध्यां चांगले जाणतोस (म्हणून) तोच आम्हांला सांग ’ (छां० ५।११।६) असा उपक्रम करून नंतर ‘स्वर्ग, सूर्य, वायु, आकाश, जल आणि पृथ्वी हे तेजस्वी वैरे धर्मानीं युक्त आहेत’ असें सांगून त्यांपैकीं एकएकव्याच्या उपासनेची निंदा करून व ‘हे (स्वर्ग वैरे पदार्थ) वैश्वानराचे शिर वैरे अवयव आहेत’ असें सांगून पुढे असें म्हटले आहेः—‘प्रादेशापवढा आणि अभिविमानै असा जो हा वैश्वानर आत्मा त्याची जो उपासना करितो तो सर्व लोकांमध्ये, सर्व भूतांमध्ये, सर्व आत्म्यांमध्ये, अन्न भैक्षण करितो. ह्या वैश्वानर आत्म्याचें तेजस्वी (असा जो स्वर्ग तो) शिर आहे. अनेक रूपे असलेला (जो सूर्य तो) डोळा आहे. अनेक तन्हेने वाहणे हा ज्याचा स्वभाव असा (जो वायू तो) प्राण आहे. व्यापक (असें जें आकाश तें)

१. प्राचीनशाल, सत्यज्ञ, इन्द्रद्युम्न, जन आणि बुडिल या नांवाचे पांच वैदिक ब्राह्मण एके ठिकाणी जमून विचार करूं लागले कीं आपला आत्मा कोणता ? ब्रह्म कोणते ? (हे दोन प्रश्न निरनिराळे नव्हेत. आत्मरूपीं ब्रह्म कोणते असा या प्रश्नाचा अभिप्राय आहे). आपल्या प्रभाचा उलगडा व्हावा म्हणून ते पांच जण उद्घालकनामक ब्राह्मणाकडे गेले, परंतु त्या उद्घालकालाही आत्म्याची चांगली माहिती नव्हती म्हणून तो उद्घालक त्या पांचांना वरो-वर घेऊन अश्वपति राजाकडे गेला. अश्वपति राजांने त्या सहा जणांचा सत्कार केल्यानंतर त्या अश्वपतीला त्यांनी सांगितले कीं ‘तूं वैश्वानर आत्म्याला चांगले जाणत आहेस तर तो आम्हांला सांग.’ नंतर ‘उच्यां सकाळीं सांगेन’ असें तो बोलला. पुढे दुसरे दिवशी सकाळीं स्नान-संध्या वैरे नित्यकर्म करून पवित्रपणांने ते सर्व राजासहवर्तमान एके ठिकाणी जमले असतां राजांने ‘ह्यां दं कोणत्या आत्म्याची उपासना करतोस?’ असा प्रत्येकाला क्रमानें प्रश्न केला, तेच्यां प्राचीनशालांने ‘मी स्वर्गाची उपासना करतो’ असें उत्तर दिले. सत्यज्ञांने ‘मी सूर्याची उपासना करतो’ असें उत्तर दिले. इन्द्रद्युम्नांने ‘मी वायूची उपासना करतो’ असें उत्तर दिले. जनांने ‘मी आकाशाची उपासना करतो’ असें सांगितले. बुडिलांने ‘मी उदकाची उपासना करतो’ म्हणून सांगितले. तसेच उद्घालकांने ‘मी पृथिवीची उपासना करतो’ म्हणून सांगितले. हीं त्यांचीं उत्तरे ऐकून राजा म्हणाला कीं स्वर्ग, सूर्य, वायु आकाश, उदक आणि पृथिवी हे खरे वैश्वानर नव्हेत. तर त्या वैश्वानराचे अनुक्रमे ‘मस्तक, डोळा, प्राण, (शरीराचा) मध्यभाग, बस्तिस्थान (मूत्राशय) व पाय’ असे अवयव आहेत. ह्या अवयवांच्या वैश्वानर समजून जर तुम्हीं उपासना केली असती तर तुमची मोठी ह्यानि झाली असती. अशा रीतीने राजांने प्रत्येकाच्या उपासनेची निंदा करून मग ‘स्वर्ग, सूर्य वैरे ज्याचे मस्तक डोळा वैरे अवयव आहेत’ अशा खन्या परमेश्वररूप वैश्वानराचा त्या सर्वांना उपदेश केला.

२. प्रादेश म्हणजे टीच; प्रादेशापवढा म्हणजे टीचभर.

३. या शब्दाच्या अर्थाबद्दल सूत्र ३३ वरील शेवटलें भाष्य पहा.

४. सर्वत्र विषयांचा उपमोग घेतो.

देहाचा मध्यभाग आहे. धन (देणारे जे उदक तें) बँसितच आहे. पृथ्वी पायच आहे. वेदि^७ ऊरच आहे. दर्भ हे केस आहेत. गार्हपत्य अग्नि हृदय आहे. अन्वाहार्यपचन हा मन आहे. आहवनीय हा सुख आहे' (छा० ५।१८।१-२) इत्यादि. आतां हा ठिकाणी असा संशय येतो की वैश्वानर या शब्दानें जठराग्नि सांगितला आहे, किंवा भूताग्नि, किंवा त्या (भूताग्नि-) चा अभिमान बाल्गणारी देवता, किंवा जीव, किंवा परमेश्वर? शंका.—हा संशय येण्याचे कारण काय? उत्तरः—कारण असें आहे की जठराग्नि, भूताग्नि आणि (भूताग्नीचा अभिमान) बाल्गणारी देवता या तिन्ही अर्थाना 'वैश्वानर' हा शब्द साधारण आहे; व जीव आणि परमेश्वर या दोन्ही अर्थाना 'आत्मा' हा शब्द साधारण आहे. तेव्हां हा पांच अर्थांमध्ये कोणता अर्थ घावा व कोणता अर्थ टाकावा (हे कांहीं न समजल्यामुळे) संशय उत्पन्न होत आहे. मग आतां तुऱ्ये काय म्हणणे आहे? (माझे म्हणणे असें आहे की वैश्वानर या शब्दानें) जठराग्नि घावा. कारण, या विशेष अर्थी वैश्वानर या शब्दाचा कांहीं ठिकाणी प्रयोग आढळतो. उदाहरणार्थः—जो हा पुरुषाच्या आंत (पोटांत) आहे, ज्याच्या योगानें खालेले अन्न पचते तो हा वैश्वानर अग्नि होय' (बृ० ५।९) इत्यादि. अथवा वैश्वानर या शब्दानें सामान्य अग्निही घेतां येईल. कारण 'सामान्य अग्नि' या अर्थांही वैश्वानर या शब्दाचा प्रयोग आढळतो; उदाहरणार्थः—दिवसाचे चिन्हं असा वैश्वानर अग्नि (म्हणजे सूर्य) सर्व लोकांकरितां देवांनी उत्पन्न केला' (क्र. सं. १०।८।८।१२). अथवा वैश्वानर या शब्दानें 'जिचे अग्नि हें शरीर आहे अशी (त्या अग्नीचा अभिमान बाल्गणारी) देवता' ही घेतां येईल. कारण त्या अर्थांही वैश्वानर या शब्दाचा प्रयोग दृष्टीस पडतो. उदाहरणार्थः— 'आमचेवर वैश्वानराची मर्जी राहो; कारण तो भुवनांचा राजा आहे, सुख देणारा आहे आणि ऐश्वर्ययुक्त आहे' (क्र. सं. १९।८।१) इत्यादि श्रुती ऐश्वर्यांने युक्त अशी वैश्वानर देवता मानिली तरच लागतात. आतां वैश्वानराला 'आत्मा' हा शब्द विशेषण दिला असल्यामुळे आणि आरंभी 'आपला आत्मा कोणता? ब्रह्म कोणते?'

५. उदकापायस धान्य उत्पन्न होतें व धान्यापासून द्रव्यप्राप्ति होते म्हणून उदक हे 'धन देणारे' आहे असें म्हटले आहे.

६. मूत्राशय.

७. अग्नीचे स्थान, ज्याला 'स्थंडिल' असें म्हणतात तें. येथून शरीरावर होमशोळेची कल्पना केली आहे. कारण, ज्याप्रमाणे होमशोळेत अग्नीमध्ये आहुती देतात त्याप्रमाणे लोकही जेवतेवेळी आरंभीच आपल्या शरीरामध्ये प्राणाहुती देत असतात.

८. गार्हपत्य, अन्वाहार्यपचन व आहवनीय या नांवाचे तीन अग्नी अग्निहोत्री राखीत असतात.

९. पंचमहाभूतांपैकी 'तेज'-रूप महाभूत.

१०. सूर्य उगवला म्हणजे दिवस उगवला असें म्हणतात; म्हणून सूर्योदय हे दिवसाचे चिन्ह आहे असें म्हटले आहे.

(छां० ५।१।११) असा (वैश्वानर या शब्दावांचून) नुसता ‘आत्मा’ या शब्दाचाच प्रयोग केलेला असल्यामुळे ‘आत्मा’ या शब्दाच्या धोरणानें वैश्वानर हा शब्द लाविला पाहिजे असें जरी म्हणाल तरी देखील वैश्वानर या शब्दानें जीवात्मा घ्यावा. कारण, तो भोक्ता अशा रूपानें वैश्वानराच्या (जठागनीच्या) जवळ आँहे. शिवाय (‘प्रादेशाएवढा’) हें विशेषणही उपाधीमुळे संकुचित झालेल्या त्या जीवात्म्याला संभवते. तेहां वैश्वानर म्हणजे परमेश्वर न छ्वे. या पूर्वपक्षावर आमचें उत्तरः—वैश्वानर या शब्दानें परमेश्वर घेणेच रास्त आहे. कशावरून ? सावारण शब्दांसंबंधानें एक विशेष सांगितला आहे यावरून. जरी वैश्वानर शब्द तीन अर्थाना, आणि आत्मा शब्द दोन अर्थाना, अशा रीतीनें हे दोन्ही आत्मा व वैश्वानर शब्द अनेक अर्थाना साधारण आहेत तरी या दोन्ही शब्दांसंबंधानें येथें एक विशेष सांगितलेला दृष्टीम पडतो. यामुळे ‘ ते दोन्ही शब्द येथें परमेश्वरवाची आहेत ’ असें आपल्याला समजतां येते. तो विशेष असा :— ‘ हा जो वैश्वानर आत्मा त्याचे तेजस्वी (असा जो स्वर्गलोक) तें शिर आहे. ’ (छां० ५।१।८।२) इत्यादि. हा ठिकाणी ‘ ज्याचे स्वर्गलोक हें शिर आहे ’ इत्यादि प्रकारचा व एका निराळ्या अवस्थेप्रीतै प्राप्त झालेला असा परमेश्वरच ध्यान करण्याकरतां प्रत्यगात्मा या रूपानें सांगितला आहे असें समजते, परमेश्वर हा (सर्व वस्तूंचे) कारण आहे म्हणून त्याचे अशा रूपानें वर्णन करतां येते. कारण, कार्याच्या सर्व अवस्था कारणाला अैतत्यामुळे ‘ स्वर्गलोक वैरे त्या परमेश्वराचे अवयव आहेत ’ हें म्हणणे जुळते. शिवाय ‘ तो सर्व लोकांमध्ये, सर्व भूतांमध्ये, सर्व आ॒त्म्यांमध्ये अन भक्षण करितो ’ (छां. ५।१।८।१) हा श्रुतींत सांगितलेले ‘ सर्व लोक ’ वैरे ठिकाणी मिळणारे फल हें (वैश्वानर या शब्दानें परमेश्वररूप) मूळ कारण घेतलें तरच संभवते. शिवाय, ‘अशा रीतीनेंच हा (ज्ञानी मनुष्या-) चीं सर्व पातके जळून जातात ’ (छां. ५।२।४।३) खा वाक्यांत ‘ वैश्वानराला जाणणाऱ्याचीं सर्व पातके जळून जातात ’ असें जें सांगितलें आहे तें, तसेच ‘ आपला आत्मा कोणता ? ब्रह्म कोणते ? ’ (छां. ५।१।१।१) असा यां भागाचा ‘ आत्मा ’ व ‘ ब्रह्म ’ या दोन शब्दांनीं जो आरंभ केला आहे तो, हीं सर्व ब्रह्माचीं चिन्हे आहेत; आणि त्यावरून परमेश्वरच प्रतीत होतो. म्हणून वैश्वानर म्हणजे परमात्माच होय. (२४)

११. जसें गंगेवर घर आहे या वाक्यांत गंगा या शब्दानें गंगेच्या जवळचा तीर घेतात, तसें जीवात्मा हा वैश्वानराच्या जवळ असल्यामुळे वैश्वानर या शब्दानें (लक्षणेने) जीवात्मा घ्यावा.

१२. त्रैलोक्यस्वरूपी होणे या अवस्थेप्रत.

१३. सर्वाच्या आंत असणे या रूपाने.

१४. वेदान्तमतीं कारण आणि कार्य एकच आहेत म्हणून ज्या कार्याच्या अवस्था ध्याच कारणाच्याही अवस्था होत.

१५. शरीरामध्ये.

स्मर्यमाणमनुमानं स्यादिति ॥ २५ ॥

२५ स्मृतीमध्यें सांगितलेले रूप अनुमान आहे म्हणून- (ही वैश्वानर हा परमेश्वर होय). (७)

आणखीही हा कारणास्तव वैश्वानर हा परमेश्वरच होय. कारण ' ज्याचे अग्रे हैं मुख आहे, स्वर्गलोक हैं शिर आहे, आकाश ही नाभि आहे, पृथ्वी है पाय आहेत, सूर्य हा डोळा आहे, दिशा है कान आहेत, असा जो लोकांचा आत्मा (परमेश्वर) त्याला नमस्कार असो' हा स्मृतीमध्यें 'अग्रि हैं मुख आहे, स्वर्ग हैं शिर आहे' इत्यादि त्रैलोक्यात्मक रूप परमेश्वराचें सांगितले आहे. हें जें स्मृतीमध्यें सांगितलेले रूप त्यावरून ' या स्मृतीला मूलभूत श्रुति आहे ' असें अनुमान आपल्याला करतां येते. म्हणून हैं रूप 'वैश्वानर हा शब्द परमेश्वर या अर्थाचा आहे ' अशा विषयी अनुमानच आहे. अनुमान म्हणजे चिन्हं किंवा ज्ञापक. सूत्रांतील ' म्हणून ' (संस्कृत ' इति ') हा शब्द कारणवाचक आहे. म्हणजे ' येथे रूप हैं चिन्हं किंवा ज्ञापक आहे म्हणूनही वैश्वानर हा परमात्माच होय ' असा सूत्राचा अर्थ होय. आतां जरी ' जो लोकांचा आत्मा (परमेश्वर) त्याला नमस्कार असो ' ही स्तुति आहे, तरी अशा प्रकारची स्तुति देखील, या स्मृतीला मूलभूत असें वेदवाक्य असल्यावांचून, चांगल्या रीतीने संभवत नाहीं. 'ज्याचे स्वर्गलोक हैं शिर, आकाश हैं नाभि, सूर्यचंद्र है डोळे, दिशा है कान, आणि पृथ्वी है पाय आहेत असें विद्वान लोक वर्णन करतात तो (परमेश्वर) सर्व भूतांना उत्पन्न करणारा आणि अतकर्य स्वरूपाचा आहे असें तूं जाण ' इत्यादि स्मृतीही येथे उदाहरणार्थ दाखल कराव्या. (२५)

१. ज्या एका वस्तुचें ज्ञान ज्ञालें असतां दुसऱ्या वस्तुचें ज्ञान होते त्या पाहिल्या वस्तुला दुसऱ्या वस्तुचें 'चिन्ह' म्हणतात. उदाहरणार्थ :—एखादे ठिकाणी 'धूर' आहे असें ज्ञान ज्ञालें असतां तेथे 'विस्तव' आहे असें ज्ञान होते. म्हणून 'धूर' हैं विस्तवाचें 'चिन्ह' होय. या धूरालाच 'ज्ञापक' असें म्हणतात. कारण, तो धूर विस्तवाचें ज्ञान करून देतो. प्रकृत स्थळी 'स्मृतीमध्ये परमेश्वराचे रूप वर्णिले आहे' ही गोष्ट 'श्रुतीमध्ये परमेश्वराचे रूप वर्णिले आहे' या गोष्टीचे चिन्ह होय. कारण, 'श्रुतीत परमेश्वराचे रूप वर्णिले असल्याशिवाय स्मृतीमध्ये तें रूप वर्णिले जात नाहीं' असा नियम आहे. आतां, ज्या श्रुतीत तें परमेश्वराचे रूप वर्णिले आहे ती श्रुति कोणती म्हणाल तर हीच वैश्वानर-श्रुति होय. कारण, स्मृतीतले वर्णन याच श्रुतीशी बरोबर जुळते. म्हणून या वैश्वानर-श्रुतीत जो वैश्वानर हा शब्द आहे तो परमेश्वर-वाचक घेतला पाहिजे.

२. असल्या प्रकारची प्रचंड स्तुति श्रुतीवांचून नुसत्या मनुष्याज्या हातून होणे शक्य नाही.

शब्दादिभ्योऽन्तःप्रतिष्ठानाच्च नेति चेन्न तथादृष्ट्युपदेशादसंभवात्पुरुषमपि
चैनमधीयते ॥ २६ ॥

२६ शब्द (भिन्नार्थक आहेत) वगैरे (कारणां—) वरून आणि
अंतःस्थिति (सांगितली) आहे यावरून (वैश्वानर हा परमात्मा)
नव्हे असें म्हणशील तर तसें नाहीं. कारण ‘तशा रीतीनैं पहावें’
असें सांगितले आहे. (असें न मानावें तर सांगितलेले धर्म)
संभवत नाहीत. आणि हा (वैश्वानर) पुरुष आहे असेही (कांहीं
लोक) पठन करतात. (७)

आतां येये पूर्वपक्षी म्हणतोः— वैश्वानर म्हणजे परमेश्वर असें मानणे रास्त नाहीं.
कशावरून ? शब्द (भिन्नार्थ आहेत वगैरे कारणां—) वरून, आणि अन्तःस्थिति सांगितली
आहे यावरून. प्रथमतः शब्द (भिन्नार्थक आहेत; ते सांगतोः—) वैश्वानर हा शब्द
(लोकामध्ये) भिन्न अर्थीं प्रसिद्ध आहे म्हणून त्याचा येये परमेश्वर हा अर्थ संभवत
नाहीं. ‘तसेच तो हा वैश्वानर अग्नि’ (श. ब्रा. १०।६।१।११) या श्रुतीमध्ये जो अग्नि हा
शब्द आहे तोही भिन्न अर्थीं प्रसिद्ध असल्यामुळे परमेश्वर या अर्थीं संभवत नाहीं. सूत्रांतील
‘ वगैरे ’ हा शब्दानें ‘ गार्हपत्य अग्नि हें (वैश्वानराचे) हृदय आहे ’ (छां०५।१८।२)
इत्यादि श्रुतीमध्ये सांगितलेली तीन अग्नीची कल्पना, आणि ‘ म्हणून (जेवतेवेळी)
जें अन पूर्वीं येईल तें होमाचे ’ (छां० ५।१९।१) इत्यादि श्रुतीमध्ये ‘ वैश्वानर हा
प्राणाहुतीचे स्थान आहे ’ असें सांगें, हीं दोन कारणे घ्यावीं. हा कारणांवरून
‘ वैश्वानर म्हणजे जठराग्नि होय ’ असें समजावें. तसेच, ‘ ज्याची पुरुषाच्या आंत स्थिति
आहे अशा (वैश्वानरा—) ला जो जाणतो ’ (श० ब्रा० १०।६।१।११) या श्रुतीमध्ये
वैश्वानराची अंतःस्थिति देखील सांगितली आहे. आणि ती तर जठराग्नीलाच जुळते.
आतां ‘ तेजखी (असा जो खर्गलोक तो) त्याचे शिर आहे ’ (छां० ५।१८।२)
इत्यादि विशेष सांगितला असल्यामुळे वैश्वानर हा परमात्मा होय असें जें तुम्हीं म्हटलें
आहे त्यावर आमचे उत्तरः— श्रुतीमध्ये दोन्ही तन्हेचा विशेष दृष्टीस पडत असतां ‘ पर-

१. तेव्हां अग्नि या शब्दाचा परमेश्वर असा अर्थ नाहीं हें सिद्ध झाले. आतां ज्याअर्थीं
तो अग्नि हा शब्द शतपथ ब्राह्मणामध्ये वैश्वानराला लाविला आहे त्याअर्थी वैश्वानर या शब्दाचा
देखील परमेश्वर असा अर्थ नाहीं हें स्पष्टच आहे.

२. गार्हपत्य, अन्वाहार्यपचन व आहवनीय या तीन अग्नीची क्रमानें हृदय, मन
व मुख या वैश्वानराच्या तीन अवयवांवर कल्पना केली आहे. आतां हे तीन अग्नी अग्नीचेच
अवयव होऊं शकतात. कारण ते अग्नीचेच प्रकार आहेत; म्हणून हा अग्नि जठराग्नीच होय.

३. प्राणाहुती हा जठराग्नीलाच देतात हें सर्वे लोकांना महदूर आहे. तेव्हां ज्याअर्थी
वैश्वानराला प्राणाहुतीचे स्थान असें म्हटलें आहे त्याअर्थी वैश्वानर या शब्दाचा जठराग्नि हाच
अर्थ घेतला पाहिजे.

मेश्वरावहलचाच विशेष ध्यावा आणि जठराग्नीवहलचा घेऊ नये, असा निश्चय तुम्ही कशावरून केला? किंवा (मनुष्य-शरीराच्या) आंत व बाहेर असणारा जो भूताग्नी त्याचा येथे 'ज्याचे स्वर्ग हें शिर आहे' अशा रीतीने निंदेश केला आहे असें मानतां येईल. कारण 'ही पुथिवी व हा स्वर्ग हें दोन आणि आकाश, हें ज्या (अग्नी-) ने सूर्यरूपाने व्यापिले आहे' (क० सं० १०।८८।३) इत्यादि मंत्रावरून 'त्या भूता-ग्नीचा देखील भूलोक वैरेंशी संबंध आहे' असें समेजते. अथवा अग्निरूपी शरीराचा अभिमान बाळगणान्या देवतेचे (तिच्या स्वतःच्या) सामर्थ्यमुळे स्वर्गलोक वैरे अवयव असू शकतील. तेव्हां, यावरून 'वैश्वानर हा परमेश्वर नव्हे' असें सिद्ध झाले. ह्या पूर्वपक्षावर उत्तरः— तुझे म्हणणे बरोबर नाहीं. कारण 'तशा रीतीने पहावें' असें सांगितले आहे. याचा अर्थः— शब्द वैरे कारणावरून वैश्वानर या शब्दाचा परमेश्वर हा अर्थ न घेणे बरोबर नाहीं. कशावरून ? तशा रीतीने म्हणजे जठराग्नीला न सोडतां (परमेश्वराला) पहावा असें सांगितले आहे यावरून. कारण, ज्याप्रमाणे 'मन हें ब्रह्म आहे असें मानून लाची उपासना करावी' (छां० ३।१८।१) इत्यादि वाक्यांत (मनावर ब्रह्माची भावना करावी) असें सांगितले आहे, त्याप्रमाणे येथे 'जठराग्नी जो वैश्वानर त्याचे ठिकाणी परमेश्वराची भावना करावी' असें सांगितले आहे. अथवा ज्याप्रमाणे '(आत्मा) मनौमय आहे, त्याचे प्राण हें शरीर आहे, तो ग्रकाशरूपी आहे' (छां० ३।१४।२) इत्यादि वाक्यांत (मन वैरे उपाधीनी युक्त अशा परमेश्वराचे ध्यान करावे) असें सांगितले आहे, त्याप्रमाणे येथे जठराग्निरूप उपाधीने युक्त असा परमेश्वर ध्यानाचा विषय म्हणून सांगितला आहे. जर येथे 'परमेश्वराचे प्रतिपादन करावे' असें श्रुतीचे तात्पर्य नसेल व नुसते जठराग्नीचे प्रतिपादन करण्याविषयी तात्पर्य असेल, तर 'तेजस्वी (असा सूर्यलोक) ज्याचे शिर आहे' (छां० ५।१८।२) इत्यादि वाक्यांत ज्या विशेष गोष्टी सांगितल्या आहेत त्या मुळीच संभवणार नाहीत. आतां 'भूताग्नी आणि त्याचा अभिमान बाळगणारी देवता हे जरी घेतले तरी देखील ह्या विशेष गोष्टी संभवत नाहीत', हें आम्ही पुढील सूत्रांत सांगू. शिवाय, नुसता जठराग्नीच सांगण्याविषयी जर येथे श्रुतीचे तात्पर्य असेल तर त्याला 'पुरुषाच्या आंत स्थिति' हीच गोष्ट फक्त संभेळ, पण 'पुरुषत्व' संभवणार नाही. आणि हा (वैश्वानर) तर पुरुष आहे असें देखील वाजसनेयि-शाखेचे लोक पठन करतात. उदाहरणार्थः— 'जो पुरुष तोच हा वैश्वानर अग्नि होय. ज्याची पुरुषाच्या आंत स्थिति आहे अशा ह्या पुरुषासारख्या वैश्वानर अग्नीला जो जाणतो तो (सर्व ठिकाणी अन भक्षण करतो)' (श. ब्रा. १०।६।१।११). आतां परमेश्वर हा सर्वांचा आत्मा असल्यामुळे 'पुरुष असणे' आणि 'पुरुषाच्या आंत

४. तेव्हां ज्याअर्थी भूताग्नीचा तिन्ही लोकांशी संबंध आहे त्याअर्थी 'भूताग्नीचे स्वर्ग हें शिर आहे' असें म्हणण्यास हरकत नाही.

राहणे, हा दोन्ही गोष्टी त्याला जुळतात. जे लोक हा सूत्राचा शेवटचा भाग 'आणि हा वैश्वानर पुरुषासारखा आहे असे देखील (कांहीं लोक) पठन करतात ' असा वाचतात, त्यांच्या मर्ती सूत्राचा अर्थ असा :—नुसता जठराग्नि घेतला तर 'त्याची पुरुषाच्या आंत स्थिति आहे ' एवढेंच फक्त संभवेल, पण 'तो पुरुषासारखा आहे ' असे म्हणतां येणार नाही. आणि हा वैश्वानर तर 'पुरुषासारखा' आहे असे देखील वाजसनेय—शाखेचे लोक पठन करतात. उदाहरणार्थ :—'ज्याची पुरुषाच्या आंत स्थिति आहे अशा हा पुरुषासारख्या वैश्वानर अग्रीला जो जाणतो ' (श. ब्रा. १०।६।१।११). आतां हा (वैश्वानर) 'पुरुषासारखा' कसा आहे हॅं येथल्या प्रकरणावरून समजले पाहिजे; म्हणजे आधिदैविक पदार्थामध्ये स्वर्गलोक हॅं त्याचें शिर आहे, पृथिवी त्याचा पाया (म्हणजे पाय) आहे वैरे; व आध्यात्मिक पदार्थामध्ये प्रसिद्ध जें उपासकाचें शिर तें त्याचें शिर आहे व प्रसिद्ध जो हनुवटी ती त्याचा पाया (म्हणजे पाय) आहे वैरे; अशा रीतीने तो वैश्वानर 'पुरुषासारखा' आहे असे समजले पाहिजे'. (२६)

अत एव न देवता भूतं च ॥ २७ ॥

२७ म्हणूनच (वैश्वानर म्हणजे भूताग्नीचा अभिमान वाळगणारी)
देवता नव्हे आणि भूताग्नीही नव्हे. (७)

आतां पूर्वीं तुं जे विधान केले आहेस कीं "मंत्रामध्ये भूताग्नीचा देखील स्वर्ग-लोक वैरेशीं संबंध सांगितलेला आढळत असल्यामुळे 'तेजस्वी (असा जो स्वर्ग-लोक तो) ज्याचे शिर आहे ' इत्यादि अवयवांची कल्पना त्या भूताग्नीसंबंधानेंच केली आहे किंवा ऐश्वर्यामुळे तो भूताग्नि जिचें शरीर आहे अशा देवतेसंबंधानेंच केली आहे असे मानतां येईल " त्याचें खंडन करणे अवश्य आहे. तें असे :—'म्हणूनच' म्हणजे पूर्वीं सांगितलेल्या कारणावरूनच, वैश्वानर म्हणजे (भूताग्नीचा अभिमान वाळगणारी) देवता नव्हे. तसेच, वैश्वानर म्हणजे भूताग्नि देखील नव्हे. कारण, एक विकाराला दुसऱ्या विकाराचे स्वरूप प्राप्त होत नसल्यामुळे फक्त उष्णता आणि प्रकाश हॅं ज्याचे स्वरूप अशा भूताग्नीला 'त्याचे स्वर्ग हॅं शिर आहे ' इत्यादि अवयवांची कल्पना जुळत नाही, तसेच देवतेला जरी ऐश्वर्य आहे तरी तिला देखील ती अवयवांची

५. परमेश्वराला स्वर्ग वैरे अवयव कल्पिले आहेत. आतां, अवयव पुरुषालाच असतात म्हणून 'परमेश्वर पुरुषासारखा आहे ' अशी कल्पना केली आहे हैं उघड आहे. तसेच मस्तकापासून हनुवटीपर्यंत जें उपासकाचे टीचमर अवयव आहेत त्यांच्याशी ईश्वराच्या (आधिदैविक) अवयवांचे ऐक्य कल्पिले आहे. आतां, तें ऐक्य ईश्वराला पुरुषाचे अवयव आहेत म्हणजे तो पुरुषासारखा आहे असे कल्पित्यावांचून संभवत नाही. म्हणून तो पुरुषासारखा आहे अशी कल्पना केली आहे हैंही स्पष्टच आहे.

कल्पना जुळत नाहीं, कारण, एक तर ती स्वतः कोणाचें कारण नाहीं. आणि दुसरे, तिचें ऐश्वर्यही परमेश्वरावरच अवलंबून आहे. शिवाय, ‘आत्मा शब्द लागत नाहीं’ हा दोष हा सर्व व्याख्यानांवर येतोच. (२७)

साक्षादप्यविरोधं जैमिनिः ॥ ८ ॥

२८ साक्षात् (परमेश्वरच येथे उपास्य म्हणून सांगितला आहे)
असें जरी मानिले तरी विरोध नाहीं असें जैमिनि म्हणतो. (७)

‘प्रकृत श्रुतीमध्ये जठराग्नि हा ज्याचें चिन्ह आहे किंवा जठराग्नि हा ज्याला उपाधि आहे असा परमेश्वर उपास्य म्हणून सांगितला आहे’ असे पूर्वी ‘त्याला अंतःस्थिति आहे’ वगैरे हेतूवरूप प्रतिपादन केले. परंतु आतां येथे जैमिनि आचार्याचें असें म्हणणे आहे की येथे परमेश्वरच साक्षात् म्हणजे, तो चिन्हयुक्त किंवा उपाधियुक्त आहे असे मानल्यावांचूनच, उपास्य म्हणून सांगितला आहे असे जरी मानिले तरी देखील कोणताही विरोध येत नाहीं. शंकाः—(वैश्वानर या शब्दानें) जठराग्नि घेतला नाहीं तर ‘त्याला अंतःस्थिति आहे’ हें सांगणे आणि ‘(भिन्नार्थक) शब्द वगैरे आहेत’ इत्यादि कारैणे विरुद्ध होतील. उत्तरः—त्याला अंतःस्थिति आहे हें सांगणे तर मुळीच विरुद्ध होत नाहीं. कारण हा ठिकाणी ‘ज्याची पुरुषाच्या आंत स्थिति आहे अशा हा पुरुषासारख्या वैश्वानर अग्नीला जो जाणतो’ (श. ब्रा. १०।६।१।११) या वाक्यांत केलेले वर्णन जठराग्नीसंबंधाने केलेले नाहीं. कारण येथे जठराग्नीचे प्रकरण चालू नाहीं; व जठराग्नीचा वाचक असा प्रत्यक्ष शब्दही नाहीं. तर पुरुषाच्या शिरापासून हनुवटी-पर्यंतच्या अवयवांवर (परमेश्वराच्या अवयवांची भावना करून जे परमेश्वराचें) पुरुषाशी साम्य कालिपिले आहे त्याला अनुलक्षून ‘ज्याची पुरुषाच्या आंत स्थिति आहे अशा हा पुरुषासारख्या वैश्वानर अग्नीला जो जाणतो’ (श. ब्रा. १०।६।१।११) हें वर्णन केले आहे. ‘वृक्षाचे ठिकाणी स्थित असलेल्या फांदीला पहातो’ या वाक्यांतील वर्णना-

१. (सू. २७) जर ती देवता स्वर्गाचें कारण असती तर तिच्यापासून उत्पन्न क्षालेला स्वर्ग हा तिचा एक प्रकारचा (म्ह. शिररूप) अवयव आहे असे म्हणतां आले असते.

२. आतां, जरी त्या देवतेनै स्वर्ग उत्पन्न केला असे गृहीत धरले तरी स्वर्ग उत्पन्न करण्याची शक्ति तिची स्वतःची नाहीं; ती शक्ति तिला परमेश्वरानेंच दिलेली आहे. तेज्ज्वां ती देवता फक्त नांवाला मात्र कारण होणार आहे. तर असे कारण धरून तिचा स्वर्ग अवयव आहे असे मानण्यापेक्षां ज्या परमेश्वराने खरोखरीच स्वर्ग उत्पन्न केला आहे त्या परमेश्वराचाच तो स्वर्ग एक प्रकारचा अवयव आहे असे मानणे अधिक चांगले.

३. (सू. २८) ही कारणे सू. २६ मध्ये सांगितली आहेत.

२. उपासकाच्या हनुवटीपासून मस्तकापर्यंतच्या टीचभर भागावर परमेश्वराची भावना केली आहे. आतां त्या भागाची पायापासून मस्तकापर्यंत जो संपूर्ण पुरुष त्याच्या आंत स्थिति आहे असे म्हटले पाहिजे. कारण, अवयव हा, तो ज्याचा अवयव असेल त्याच्या

श्री. छ. प्रनापसिंह महाराज (थोरले)

१९५८० नगर काचगालय स्वातारा
 १९८ दाखल नं _____ दाखलमाक ७४० १०८०
 किंमत ३५५१ पानि ३८४ अ. १ पा. २ सू. २८

प्रमाणेच हें वर्णन होय. अथवा आध्यात्मिक आणि आधिदैविक या रीतीनी कल्पिलेले जें पुरुषाशीं साप्य, तद्रूप उपाधीने युक्त जो प्रकृत परमात्मा त्याचें जें नुसतें साक्षिरूप (उपाधीनी रहित असें रूप) त्यासंबंधानें 'ज्याची पुरुषाच्या आंत स्थिति आहे' (श. ब्रा. १०।६।१।१) असें म्हटलें आहे. एकंदरीत, मागच्यापुढच्या संदर्भावरून 'येथे परमात्माच ध्यावा' असा निश्चय होत असल्यामुळे वैश्वानर हा शब्दही (पुढे दाखविलेल्या) कोणत्या तरी व्युत्पत्तीने (परमात्मा) हात्य अर्थी घेतला पाहिजे. विश्व (म्ह. सर्व) असा जो नर (म्ह. जीव); किंवा विश्वाचा (म्ह. सर्व विकारांचा) जो नर (म्ह. कर्ता); किंवा विश्व (म्ह. सर्व) नर (म्ह. जीव) अहेत (प्रजा) ज्याची तो विश्वानर म्हणजे परमेश्वर होय. कारण, तो सर्व पदार्थाचा आत्मा आहे. आतां, जो विश्वानर तोच वैश्वानर होय. विश्वानर या शब्दापासून ज्या ('अ') या तद्वित प्रत्ययामुळे वैश्वानर शब्द झाला आहे तो तद्वित प्रत्यय (मूळ शब्दाचा) अर्थ फिरवीत नाही. ज्याप्रमाणे राक्षस व वायस शब्दांतील तद्वित प्रत्यय (राक्षस व वयस् या) शब्दांचा अर्थ फिरवीत नाहीं त्याप्रमाणेच हें होय. अग्री हा शब्द देखील 'अग्' म्ह. अग्रप्रत (म्ह. कर्माच्या फलाप्रत) 'नी' म्ह. नेणारा इत्यादि व्युत्पत्तीवरून परमेश्वर याच अर्थाचा होईल. तरेच 'गार्हपत्य वौरेंची कल्पना' व 'प्राणाहुतीचा आश्रय होणे' या दोन गोष्टी^१ परमात्मा हा सर्वांचा आत्मा असल्यामुळे त्यालाही जुळतात. (२८)

आतां (वैश्वानर या शब्दानें) परमेश्वर घेतला तर 'तो प्रादेशाएवढा आहे' (छ. ५।१।८।१) ही श्रुति त्याळा कशी लागते तें दाखविण्याकरितां सूत्रकार आरंभ करतात:—

आंत असतो असें म्हणण्याचा प्रधात आहे. जरें वृक्षाची फांदी हा वृक्षाचा अवयव असून तो वृक्षाच्या आंत आहे असें म्हणतात, त्याप्रमाणे पुरुषाचा अवयवही पुरुषाच्या आंत आहे असें म्हणतां येईल. तेहां ला भागावर कल्पिलेल्या परमेश्वराचीही पुरुषाच्या आंत स्थिति आहे असें म्हणण्यास हरकत नाही.

३. सोपाधिक परमेश्वराचें जें दृश्य स्वरूप त्याच्या आंत निरुपाधिक परमेश्वराची साक्षिरूपानें स्थिति आहे असा अभिप्राय.

४. परमेश्वर हा सर्व पदार्थाचा आत्मा असल्यामुळे तो सर्वजीव-स्वरूपी आहे असें म्हणतां येते,

५. विश्वानर या शब्दाच्या तीन अर्थांपैकी पहिल्या अर्थाचें हें कारण दाखविलें आहे. 'परमात्मा हा सर्वांचे कारण आहे' असें दुसरा अर्थ घेण्याचें कारण समजावें. तरेच 'परमात्मा हा सर्वांचा ईश्वर आहे' असें तिसरा अर्थ घेण्याचें कारण समजावें, (आ.)

६. सू. २६ वरील २ व ३ टीपा पहा.

आभिव्यक्तेरित्याश्मरथ्यः ॥ २९ ॥

२९ व्यक्तीमुळे (तो प्रादेशाएवढा आहे असें म्हटले आहे) असें
आश्मरथ्य म्हणतो. (७)

परमेश्वर जरी सर्व परिमाणांच्या पलीकडे आहे, तरी तो प्रादेशाएवढा आहे असें
म्हटले आहे याचें कारण त्याची व्यक्ति होते. (याचा अर्थः—) परमेश्वर हा उपासक
लोकांकरितां खरोखर प्रादेशाएवढा व्यक्त होतो किंवा प्रदेश म्हणजे हृदय वैरे ज्या व्यक्त
होण्याच्या जागा त्या ठिकाणी विशेष रीतीने व्यक्त होतो. तेव्हां परमेश्वराची व्यक्ति होत
असल्यामुळे त्याला देखील ‘ तो प्रादेशाएवढा आहे ’ ही श्रुति लागते असें आश्मरथ्य
आचार्य मानतात. (२९)

अनुस्मृतेवार्ददिः ॥ ३० ॥

३० ध्यानामुळे (तो प्रादेशाएवढा आहे असें म्हटले आहे) असें
बादरि म्हणतो. (७)

अथवा प्रादेशाएवढ्या हृदयामध्ये असणारे जें मन त्याच्या योगाने परमेश्वराचें लोक
ध्यान करतात म्हणून ‘ हा प्रादेशाएवढा आहे ’ असें म्हटले आहे असें समजावे. जसें
‘ शेर ’ नामक मापाने मोजलेल्या जंवसांना ‘ हे जंवस शेर आहेत ’ असें म्हणतात
तसेच हैं होय. आतां जंवसांना स्वतःचेच परिमाण आहे व तें शेर या मापाच्या संबं-
धाने फक्त व्यक्त होते; पण येथे परमेश्वराला ‘ हृदयाच्या संबंधाने व्यक्त होईल ’ असें
स्वतःचेच काहीच परिमाण नाही ही गोष्ट जरी खरी आहे, तथापि श्रुतीमध्ये तो प्रादेशा-
एवढा आहे, असें म्हटले आहे, तेव्हां ‘ या म्हणण्याला ध्यान हा एक प्रकारचा आधार
संभवतो ’ एवढेच आम्हाला सांगावयाचें आहे. किंवा हा परमेश्वर जरी प्रादेशाएवढा
नाही तरी ‘ तो प्रादेशाएवढा आहे ’ ही श्रुति लागावी म्हणून ‘ (उपासक लोकांनी)
प्रादेशाएवढ्या रूपाने युक्त अशा परमेश्वराचें ध्यान करावे ’ असा या श्रुतीचा अर्थ करावा
तेव्हां परमेश्वराचें ध्यान होत असल्यामुळे ‘ तो प्रादेशाएवढा आहे ’ असें म्हटले आहे.
अशा रीतीने ही श्रुति परमेश्वराला लागते असें बादरि आचार्य मानतात. (३०)

संपत्तेरिति जैमिनिस्तथा हि दर्शयति ॥ ३१ ॥

३१ भावनेमुळे (तो प्रादेशाएवढा आहे असें म्हटले आहे) असें
जैमिनि म्हणतो. कारण (इतर ठिकाणीं श्रुति) तसेच सांगते. (७)

अथवा भावनेमुळे श्रुतीमध्ये ‘ तो प्रादेशाएवढा आहे ’ असें म्हटले आहे असें
मानावे. कशावरून ? अशावरून कीं ज्या वाजसनेयि शाखेच्या ब्राह्मण-प्रश्नामध्ये हेच

१. म्हणजे टीचभर जें मन त्याच्या योगाने परमेश्वराचें ध्यान करतां येतें म्हणून
परमेश्वरही टीचभर होय असें म्हणतां येतें. तेव्हां हैं ध्यान येथे ‘ परमेश्वर प्रादेशाएवढा आहे ’
असें म्हणण्याला आधारभूत आहे.

प्रकरण सुरु आहे तेयें त्रैलोक्य-स्वरूपी वैश्वानराचे जे स्वर्गापासून पृथिवीपर्यंत (आधिदैविक) अवयव त्यांचे, मस्तकापासून हनुवटीपर्यंत जे आध्यात्मिक अवयव त्यांचे ठिकाणी, एकय कल्पून परमेश्वराची प्रादेशाएवढा वस्तूवर भावना सांगितलेली आहे. उदा० :-
 ‘ पूर्वीं देव हे ईश्वर जणूं काय प्रादेशाएवढा आहे असें पूर्णपणे जाणून त्याप्रत प्राप्त झाले. म्हणून आतां ज्यांचे योगानें त्याची प्रादेशाएवढा वस्तूवर भावना करतां येईल ते (त्याचे अवयव) भी तुम्हाला सांगतों असें म्हणून नंतर तो राजा आपले मस्तकाकडे बोट करून म्हणाला : हा अंतिष्ठा (-नामक) वैश्वानर होय. डोळ्याकडे बोट करून म्हणाला : हा पृथग्वर्त्मात्मा (-नामक) वैश्वानर होय. मुखांतील आकाशाकडे बोट करून म्हणाला : हा बैंहुल (-नामक) वैश्वानर होय. मुखांतील उदकाकडे बोट करून म्हणाला : हा रौंयि (-नामक) वैश्वानर होय. हनुवटीकडे बोट करून म्हणाला : हा प्रतिष्ठा (-नामक) वैश्वानर होय. ’ हनुवटी म्हणजे मुखांच्या खालचा भाग. आतां जरी वाजसनेये- शाळेच्या ब्राह्मण-प्रथामध्ये ‘ अतिष्ठात्व ’ हा गुण स्वर्गाला दिला आहे, व ‘ तेजस्वीपणा ’ हा गुण सूर्याला दिला आहे; छांदोग्य उपनिषदामध्ये पुन्हां ‘ तेजस्वी-पणा ’ हा गुण स्वर्गाला दिला आहे व ‘ विश्वरूपत्व ’ हा गुण सूर्याला दिला आहे तरी एवढ्याशा फरकावरून ‘ दोन्ही ठिकाणी एकच (वैश्वानर-) विद्या सांगितली आहे ’ या गोष्टीला बाध येत नाही. कारण ‘ प्रादेशाएवढा ’ हा शब्द दोन्ही ठिकाणी सारखाच योजिला आहे. शिवाय सर्व शाखांमध्ये हीच (विद्या सांगितलेली) दिसून येते. तेब्हां भावनेमुळे तो ‘ प्रादेशाएवढा आहे ’ असें श्रुतीमध्ये म्हटलें आहे हें म्हणणे अधिक संयुक्तिक आहे असें जैमिनि आचार्य मानतात. (३१)

१. उपासकाचा हनुवटीपासून मस्तकापर्यंतचा जो भाग तो प्रादेशाएवढा आहे. त्याच मागावर (म्हणजे वस्तूवर) परमेश्वराची भावना सांगितली आहे.

२. सर्व लोकांच्यावर असणारा स्वर्गलोक.

३. ‘वैश्वानर होय’ म्हणजे वैश्वानराचा (मस्तकरूप) अवयव होय. येथे सर्व वाक्यां-मध्ये ‘वैश्वानर’ शब्द ‘वैश्वानराचा अवयव’ या अर्थी योजिला आहे असें समजावै.

४. सूर्य.

५. ‘पृथक्’ म्हणजे नानाप्रकारचे ‘वर्से’ म्हणजे वाहणे हें आहे ‘आत्मा’ म्हणजे स्वमाव ज्याचा तो वायु.

६. व्यापक असें आकाश.

७. द्रव्य देणारे उदक.

८. पायारूप पृथकी.

९. राजानें मस्तकाला जरी ‘अतिष्ठा’ असें म्हटलें आहे, तरी स्वर्गे हेच मस्तक असल्यामुळे स्वर्गाला हा ‘अतिष्ठात्व’ गुण दिला आहे असें समजावै.

१०. डोळ्याला जरी ‘तेजस्वी’ असें म्हटलें आहे, तरी सूर्य हाच डोळा असल्यामुळे ‘तेजस्वीपणा’ हा गुण सूर्याला दिला आहे असें समजावै.

આમનન્તિ ચૈનમસ્પિન् ॥ ૩૨ ॥

૩૨ આणિ હા (પરમેશ્વર) હા (મસ્તક આणિ હનુવટી યાંચ્યા મધલ્યા જાગે—) મધ્યેં રાહતો અસેં (જાબાલ શાખેચે લોક)
પઠન કરતાત. (૭)

‘ હ્યામધ્યેં મ્હણજે મસ્તક વ હનુવટી યાંચ્યા મધ્યભાગમધ્યે હા પરમેશ્વર રાહતો , અસેં જાબાલ શાખેચે લોક પઠન કરતાત. ઉદા૦—‘ જો હા અનંત આળિ અવ્યક્ત અસા આત્મા આહे તો અવિમુત્કામધ્યે (મ્હ. સંસારી જીવાંમધ્યે) રાહતો. (પ્ર૦) તો અવિ-મુત્ક કોઠેં રાહતો ? (ઉ૦) વરેણા આળિ નાસી યાંચ્યા મધ્યે રાહતો. (પ્ર૦) કોણતી વરણા વ કોણતી નાસી ? , નંતર (યા ઉપનિષદમધ્યે) ‘ હ્યાંચ (મુંવર્દિ-સહિત) નાસિકા વરણા હોય, કારણ તી ઇંડિયાંની કેલેલ્યા સર્વ પાપાંચે નિવારણ કેંઠતે; તશીચ તી નાસી (નાસિકા) હોય, કારણ તી ઇંડિયાંની કેલેલ્યા સર્વ પાપાંચા નાશ કરતે ’ અસેં નિશ્ચિત કરુન પુછે (તે જાબાલ લોક) અસેં પઠન કરતાત:—‘ (પ્ર૦) યા મુંવર્દિ વ નાસિકેમધ્યે (હા અવિમુત્કાંચે) સ્થાન કોણતે ? (ઉ૦) મુંવર્દિ વ નાસિકા યાંચા જો સાંધા તેં; તો યા સર્વ લોકાચા આળિ પર લોકાચ્ચી સાંધા હોય ’ (જા. ૧). તેબંધાં ‘ ગ્રાદેશાએવઢા ’ હી શ્રુતિ પરમેશ્વરાચે સંબંધાને જુલ્ટતે. આતાં તો ‘ અભિવિજ્ઞાન આહે , હી શ્રુતિ ‘ તો ઈશ્વર પ્રત્યગાત્મા આહે ’ અશા અભિપ્રાયાંચી આહે. સર્વ ગ્રાણ્યાંકડૂન હા ઈશ્વર પ્રત્યગાત્મા અશા રૂપાનેં જાળિલા જાતો (અભિવિમીયતે) મ્હણૂન હા ‘ અભિવિમાન ’ હોય. કિંવા હા પ્રત્યગાત્મા અસલ્યામુલે ‘ અભિ ’ મ્હણજે સર્વત્ર અસણારા, આળિ માનાને (મ્હ. પરિમાણાને) રહિત મ્હણૂન ‘ વિમાન ’ અશા રીતીને ‘ અભિવિમાન ’ હોય. કિંવા સર્વ જગત્તા હા કારણ અસલ્યામુલે હા સર્વ જગત નિર્માણ કરતો (અભિવિમિતે) મ્હણૂન ‘ અભિવિમાન ’ હોર્ય. તેબંધાં યાવરુન ‘ વૈશ્વાનર હા પરમેશ્વરચ હોય ’ અસેં સિદ્ધ જાલેં. (૩૨)

(૩૨)

અધ્યાય ૧ પાદ ૨ સમાપ્ત.

૧. પૂર્વી સાંગિતલેલી જી હનુવટીપાસુન મસ્તકાપર્યેત ગ્રાદેશાએવઢી જાગા તીમધ્યે પરમાત્મયાંચે સ્થાન આહે અસેં જાબાલોપનિષદાંત સાંગિતલે આહે. ત્યાવરુન યેથેહી પરમાત્મયાલા ગ્રાદેશાએવઢા અસેં મ્હણણ્યાસ હરકત નાર્હી અશા યા સૂત્રાચા અભિપ્રાય આહે.

૨. દુર્લોય; કલ્યાસ કઠીણ.

૩. મુંવર્દિ.

૪. ‘ વરણ ’ વ ‘ નાસી ’ યાંમધ્યેં અસણાંચ્યા જીવાત્મ્યાવર ભાવનેચ્યા યોગાંને પરમેશ્વરાંચે ધ્યાન કેલે અસતાં ત્યા ધ્યાનામુલેં સર્વ પાપાંચા નાશ હોતો.

૫. પર લોકાચા મ્હણજે બ્રહ્મલોકાચા.

૬. અભિવિમાન યા શન્દામધ્યે ‘ વિ ’ હ્યા ઉપસર્ગાનેં યુક્ત અશા ‘ મા ’ ધાતુચે તીન અર્થ આહેત :—૧. જાળણે. ૨. પરિમાણ નસણે. ૩. ઉત્પત્ત કરણે. હ્યા તીન અર્થાના ધરુન ‘ અભિવિમાન ’ હા શબ્દ યેથે તીન તન્દેને ઈશ્વરાલા જુલ્લવિલા આહે.

अध्याय १ पार ३.

[येथून पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या पादाला आरंभ झाला आहे. ह्या पादामध्ये त्रेचाळीस सूत्रे आहेत व चौदा अधिकरणे आहेत. त्यांपैकी पहिल्या अधिकरणामध्ये सात सूत्रे आहेत. सारांश :- (सू. १) मुंडकोपनिषदामध्ये स्वर्ग, पृथिवी वैगरेच्या आधाराचे वर्णन केले आहे. त्या ठिकाणी स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार हा 'परमात्मा' आहे किंवा दुसराच कोणी आहे असा संशय येतो. पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें आहे की हा स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार परमात्म्याहून निराळाच कोणी तरी असावा. कारण श्रुतीमध्ये ह्या आधाराला 'मोक्षाला पौच्छविणारा सेतु' असें म्हटले आहे. आतां 'सेतु हा मर्यादित असतो' असें लोकामध्ये प्रसिद्ध आहे; आणि परमेश्वराला तर मर्यादा मुळीच नाही असें श्रुतीनंच स्पष्ट सांगितले आहे. आतां, परमात्म्याहून जो निराळा आधार घ्यावयाचा तो सांख्यांनी कल्पिलेले 'प्रधान' हाच व्यावा. कारण, तें प्रधान सर्वांचे कारण असल्यामुळे स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार होऊ शकेल. किंवा स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार हा वायुरुपी 'सूत्रात्मा' घ्यावा. कारण तो सूत्रात्मा सर्वांचा आधार आहे असें श्रुतीनं सांगितले आहे. अथवा 'जीवात्मा' घ्यावा. कारण तो जीवात्मा भौक्ता असल्यामुळे त्याला सर्व भोग्य वस्तुंचा आधार असें म्हणतां येईल. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असें आहे की स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार हा 'परमात्मा' च घेतला पाहिजे. कारण, ह्या श्रुतीमध्ये त्या आधाराला 'आत्मा' असा जो शब्द लाविला आहे तो परमात्म्यालाच जुळतो; प्रधानाला मुळीच जुळत नाही. तरंच, तो शब्द 'सूत्रात्मा' आणि 'जीवात्मा' ह्या दोघांनाही चांगल्या रीतीनं जुळत नाही. शिवाय, परमात्मा हा सर्वांचा आधार आहे असें छांदोग्य उपनिषदामध्ये स्पष्टच सांगितले आहे. त्यावरूनही येथे सांगितलेला स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार हा परमात्म्याच घेतला पाहिजे. नाही तर 'छांदोग्यामध्ये एक आधार सांगितला आहे, आणि मुंडकामध्ये दुसराच सांगितला आहे' असा दोन श्रुतीमध्ये विरोध येईल. शिवाय स्वर्ग, पृथिवी वैगरेच्या आधाराचे वर्णन करणाऱ्या वाक्याच्या भागे व पुढे, ब्रह्माचे वर्णन स्पष्ट 'ब्रह्म' या शब्दानंच केले आहे. तेव्हां मध्यल्या वाक्यांतही ब्रह्माचे वर्णन केले आहे असें मानिले पाहिजे. आतां 'हे सर्व ब्रह्म आहे' या श्रुतीत ब्रह्म आणि जग यांचे सामानाधिकरण्य सांगितले असल्यामुळे अशी कदाचित् शंका येईल की जसा एखादा वृक्ष कांही उहाल्या, कांही फांद्या व कांही मुळे भिळून अनेक प्रकारचा असतो, तसा आत्मा देखील चित्रविचित्र प्रकारचा असावा. म्हणून ही शंका दूर करण्याकरितां मुद्दाम ह्या मुंडकोपनिषदांतील श्रुतीमध्ये 'स्थाच एका आत्म्याला जाणा' असें म्हटले आहे. या वाक्याचे तात्पर्य असें:-ह्या अनेक तन्हेच्या सर्व वस्तुंनी युक्त आणि चित्रविचित्र प्रकारचा आत्मा आहे असें समजून नका. तर अन्नानांने भासणारा हा सर्व प्रपञ्च खोटा आहे असें समजून त्या एका आत्म्याला जाणा असें समजा. जसें 'ज्यावर देवदत्त बसला आहे तें आण' असें वाक्य उच्चारले असतां आणणारा मनुष्य नुसतें देवदत्ताचे आसन आणतो, देवदत्तासकट आसन आणीत नाही; तसें 'ज्याचे ठिकाणी पृथिवी वैगरे सर्व पदार्थ ओवलेले आहेत त्याच एका आत्म्याला जाणा' ह्या वाक्यामध्येही 'त्याच' या शब्दाने पृथिवी वैगरे पदार्थांनी युक्त असा आत्मा न घेतां पृथिवी वैगरेविकारांनी रहित असाच घेतला पाहिजे. तेव्हां आत्मा हा वृक्षासारक्षा अनेक तन्हेचा आहे ही शंका वरोवर नाही. शिवाय, पृथिवी वैगरे कल्पित वस्तु खच्या आहेत असें मानणारा जो

मनुध्य त्याची काठकोपनिषदामध्ये निंदाच केली आहे; तेव्हां, आतमा हा वास्तविक अनेक तन्हेचा आहे असें समजू नये. ‘हे सर्वं ब्रह्म आहे’ या श्रुतीचें तात्पर्य ‘हा प्रपञ्च सर्वं खोटा आहे’ असें समजावें; आतमा हा वास्तविक अनेक तन्हेचा आहे असें समजू नये. कारण बृहदारण्यकोषनिषदामध्ये आतमा हा मिठाच्या खडथासारखा एका तन्हेच्या (म्हणजे ज्ञानरूपी) रसानें भरलेला आहे असें सांगितले आहे. तेव्हां एकंदर्दीत स्वर्ग, पृथिवी वैगैरेंचा आधार हा परमात्माच होय असें सिद्ध झाले. आतां हा स्वर्ग, पृथिवी वैगैरेंच्या आधाराला ‘सेतु’ असें जें म्हटले आहे त्याचा उद्देश्य ‘सेतुसारखा हा आधार मर्यादित आहे’ असें दाखविण्याचा नाहीं, तर सेतु जसा गाढी, घोडे वैरे वस्तुना धारण करतो तसा हा आधार सर्वं वस्तुना धारण करतो एवढेंच दाखविण्याचा आहे. कारण ह्या आधाराला ‘सेतु’ म्हटले आहे. म्हणून या आधाराला सेतूच्या सर्वच गोष्टी असल्या पाहिजेत असा कांहीं नियम नाहीं. सेतु हा मातीचा व लांकडाचा केलेला असतो म्हणून हा आधार देखील मातीचा व लांकडाचा आहे असें तुम्ही देखील कबूल करणार नाही. शिवाय, सेतु या शब्दाच्या व्युत्पत्तीवरूनही ‘धारण करणारा’ इतकाच अर्थ त्या शब्दापासून निघतो, मर्यादितपणाचा अर्थ निघत नाहीं. आतां येथे दुसरे कांहीं लोक असें म्हणतात कीं ही शेवटली शंका घेण्याचें येथे मुळींच कारण नाहीं. ‘मोक्षाला पौचविणारा सेतु’ असें जें म्हटले आहे तें स्वर्ग, पृथिवी वैगैरेंच्या आधाराला मुळीं म्हटलेंच नाहीं, तर आत्म्याच्या ज्ञानाला व वाणीच्या त्यागाला म्हटले आहे. कारण त्या दोन गोष्टीच मोक्षाला साधनभूत आहेत.

(सू. २) स्वर्ग, पृथिवी वैगैरेंचा जो आधार तो परमात्माच घेतला पाहिजे यांचे आणखी एक कारण असें आहे कीं श्रुतीमध्ये स्वर्ग, पृथिवी वैगैरेंच्या आधाराचे प्रकरण चालू कल्यन पुढे हीच आधाररूपी वस्तु अज्ञान वैरे दोषांपासून मुक्त ज्ञालेल्या लोकांना प्राप्त होते असें सांगितले आहे. आतां ‘मुक्त लोकांना प्राप्त होते’ हे तर शास्त्रामध्ये प्रसिद्धच आहे. ‘मुक्त लोकांना प्रधान प्राप्त होते’ असें कोठेहि प्रसिद्ध नाही. तेव्हां हा आधार ब्रह्म आहे असें सिद्ध झाले. शिवाय ‘हा स्वर्ग पृथिवी वैगैरेंच्या आधाराला जाणा, हूतर माषण करू नका’ वैरे वर्णन जसें येथे केले आहे, तसेंच वर्णन बृहदारण्यकोपनिषदामध्ये केले आहे. पण, तेथे तें वर्णन स्पष्ट परमात्म्याच्या संबंधानेंच केले आहे. तेव्हां येथील वर्णन देखील परमात्म्याच्या संबंधानेंच आहे असे मानले पाहिजे. तेव्हां स्वर्ग, पृथिवी वैगैरेंचा आधार परमात्माच होय असें सिद्ध झाले.

(सू. ३) अचेतन जें प्रधान तें स्वर्ग, पृथिवी वैगैरेंचा आधार आहे असें समजू नये. कारण जशी परमात्मा घेण्याविषयी येथे कारणे दाखविलीं तरीं प्रधान घेण्याविषयीं दाखवितां येत नाहीत. प्रधान या अर्थाचा वाचक असा हा श्रुतीमध्ये एकही शब्द नाहीं. उलट ब्रह्माचे प्रतिपादन करणारे ‘सर्वं ज्ञ’ वैरे शब्द येथे आढळत आहेत. आणि यावरूनच स्वर्ग, पृथिवी वैगैरेंचा आधार ‘वायु’ आहे असेंही घेऊ नये. कारण त्याचाही वाचक असा येथे शब्द नाहीं.

(सू. ४) जीवात्म्याचे देखील प्रतिपादन करणारा येथे शब्द नाहीं म्हणून हा आधार ‘जीवात्मा’ आहे असेंही मानू नये. जरी आत्मा हा शब्द जीवात्म्याला लागतो तरी त्याला ‘सर्वं ज्ञ’ असें म्हणतां येत नाहीं. कारण जीवात्म्याचे ज्ञान उपाधीच्या योगानें संकुचित झाले आहे. शिवाय, लहानज्ञा शरीरामध्ये असणाऱ्या एवज्याज्ञा जीवात्म्याला स्वर्ग, पृथिवी वैगैरेंचा आधार म्हणै संभवत देखील नाहीं. आतां येथे असें कोणी म्हणेल कीं स्वर्ग,

पृथिवी वैगरेंचा जो आधार तो प्रधान नव्हे व जीवात्मा नव्हे असें एकाच सूत्रानें सांगावयाचें सोड्हन सूत्रकारांनी दोघांबद्दल तिसरें व चौथें अर्शीं दोन निरालीं सूत्रें कां केलीं ? तर तें म्हणणें बरोबर नाहीं. कारण, जीवात्म्यावद्दल निरालें सूत्र करण्याचा हेतु इतकाच कीं तसें केल्यानें ‘हा आधार जीवात्मा नव्हे’ एवज्ञाच गोष्ठीचा पुढील (म्हणजे पांचव्या) सूत्रामध्ये संबंध करतां येतो; व तेवज्ञाच गोष्ठीचा पुढील सूत्रांत संबंध इष्ट आहे. कारण पुढील (म्ह० पांचव्या) सूत्रांत जें कारण दाखविलें आहे तें फक्त ‘हा आधार जीवात्मा नव्हे’ अशाविषयींच आहे.

(सू. ५) शिवाय, ह्या श्रुतीमध्ये ‘त्याच एका आत्म्याला जाणा’ या वाक्यांत एक ‘ज्ञाता’ व दुसरा ‘शेय’ असा भेद दाखविला आहे. आतां त्या दोघांमध्ये ‘ज्ञाता’ हा अर्थात् जीवात्माच होय; कारण तोच मुमुक्षु आहे. तेव्हां उरलेला जो परमात्मा तोच ‘शेय’ आहे असें म्हटलें पाहिजे. तेव्हां यावरूनही स्वर्ग, पृथिवी वैगरेंचा आधार परमात्माच होय, जीवात्मा नव्हे असें सिद्ध होतें.

(सू. ६) शिवाय, श्रुतीमध्ये मागून परमात्म्याचेंच प्रकरण चालूं झालें आहे. तेव्हां प्रकरणावरूनही हा आधार परमात्माच होय, जीवात्मा नव्हे असें सिद्ध होतें.

(सू. ७) शिवाय स्वर्ग, पृथिवी वैगरेंच्या आधाराचें प्रकरण चालूं करून पुढें (‘दोन पक्षी’ या) वाक्यामध्ये ‘एक भक्षण करतो (म्हणजे कर्माच्या फलाचा उपभोग घेतो) व दुसरा स्वस्थ पाहत असतो (म्हणजे उदासीन राहतो)’ असें वर्णन केले आहे. त्यावरून तेथें जीवात्मा आणि ईश्वर यांचें वर्णन केले आहे असें सिद्ध होतें. आतां, ह्या मागील वाक्यामध्ये सांगितलेला आधार परमेश्वर मानला नाहीं तर मागून परमेश्वराचा कांहीं संबंध नसतां पुढच्या (‘दोन पक्षी’ या) वाक्यामध्ये जो ईश्वराचा जीवात्म्याहून पृथक् उल्लेख केलेला आहे तो अगदीं अप्रासंगिक होईल: शंका :—मागील वाक्यामध्ये परमेश्वराचें वर्णन केले आहे असें मानणाऱ्या तुमच्या मर्तीं देखील ‘दोन पक्षी’ या वाक्यामध्ये जो जीवाचा परमेश्वराहून पृथक् उल्लेख केला आहे तो अप्रासंगिक होईल. उत्तर :—जरी ‘दोन पक्षी’ या वाक्यामध्ये जीवाचा उल्लेख केला आहे तरी जीवात्म्याचें वर्णन करण्याविषयीं त्या वाक्याचें तात्पर्य नाहीं. कारण जीवात्मा हा लोकामध्ये प्रसिद्धच आहे; पण ईश्वर मात्र लोकामध्ये प्रसिद्ध नाहीं म्हणून तो जीवात्म्याहून निराळा आहे असें सांगें श्रुतीला अवश्य आहे. तेव्हां श्रुतीला जीवाचा परमेश्वराहून पृथक् उल्लेख विवक्षित असत्यामुळे तो उल्लेख अप्रासंगिक आहे असें म्हणें बरोबर नाहीं. ‘दोन पक्षी’ या वाक्यामध्ये जीव आणि ईश्वर यांचेंच वर्णन केले आहे हें आहीं पूर्वी (१-२-११ या सूत्रांत) सांगितलेंच आहे. आतां जरी ‘दोन पक्षी’ या वाक्यामध्ये बुद्धि आणि जीव यांचे वर्णन केले आहे असें पैगिरहस्यत्राक्षण या ग्रंथामध्ये सांगितलें आहे तरी आम्हांला कांहीं विरोध येत नाहीं. कारण ‘दोन पक्षी’ या वाक्यामध्ये जें जीवाचें वर्णन आहे तें निरुपाधिक जीवाचें आहे व येथे स्वर्ग, पृथिवी वैगरेंचा आधार हा जीवात्मा नव्हे असें जें म्हटलें आहे तें सोपाधिक जीवात्म्याविषयीं म्हटलें आहे असें आम्ही मानतों. तेव्हां जो निरुपाधिक जीवात्मा तो स्वर्ग, पृथिवी वैगरेंचा आधार आहे असें म्हणण्यास कोणतीही हरकत नाहीं. कारण, निरुपाधिक जीवात्मा व परमेश्वर एकच आहेत. ज्याप्रमाणे घट हा उपाधि टाकून दिला असतां घटाकाश आणि महाकाश एकच होतात त्याप्रमाणे बुद्धि वैरे उपाधी टाकून दिले असतां जीव आणि परमात्मा एकच होतात. तेव्हां येथे स्वर्ग, पृथिवी वैगरेंचा आधार हा निरुपाधिक जीवात्मा घेतला म्हणूने त्याच निरुपाधिक जीवा-

तथ्याचा जो 'दोन पक्षी' या वाक्यामध्ये बुढीहृन पृथक् उल्लेख केला आहे तो अप्रासंगिक नाही असें म्हणतां येते. तेहां एकंदरीत स्वर्ग, पृथिवी वैगेंरेचा जो आधार तो परमेश्वरच्च होय असें सिद्ध झाले. शंका:—'भूतयोनि हा परमात्मा आहे' असें पूर्वी (अ. १ पा. २ सू. २१ या सूत्रांत) सिद्ध केलेच आहे; व त्या भूतयोनीच्या प्रकरणामध्येच 'तो स्वर्ग, पृथिवी वैगेंरेचा आधार आहे' हैं वाक्य आले आहे. तेहां या अधिकरणात सिद्ध केलेली गोष्ट भूतयोनीच्या अधिकरणात सिद्ध केली असल्यासुल्लें हैं अधिकरण निरर्थक आहे. उत्तर:—हैं अधिकरण निरर्थक आहे असें समजून नये. कारण भूतयोनीच्या अधिकरणात जी गोष्ट सिद्ध केली आहे तिचे दृढीकरण करण्याकरितां हैं अधिकरण दिलें आहे असें समजावें.]

दुर्भावायायतनं स्वशब्दात् ॥ १ ॥

१ स्वर्गपृथिव्यादिकांचा (जो) आधार (तो ब्रह्म होय). कारण ‘स्त्र’ शब्द आहे. (१)

अशी श्रुति आहे:—स्वर्ग पृथिवी आणि आकाश हे ज्याचे ठिकाणी ओँवलेले आहेत, तसेच, सर्व प्राणांसहवर्तमान मनही ज्याचे ठिकाणी ओँवलेले आहे, त्याच एका आत्म्याला जाणा, दुसरे भाषण सोडा, हा मोक्षाला (पोंचविणारा) सेतु आहे (मु. २।२।५). ह्या श्रुतीमध्ये 'स्वर्ग वैगेर ज्याचे ठिकाणी ओँविले आहेत' असें सांगितलें असल्यामुळे त्या स्वर्गादिकांना कांहीं आधार आहे असें समजतें. आतां तो आधार कोण, तो परमात्मा आहे किंवा एक निराळाच पदार्थ आहे असा संशय येतो. पूर्व-पश्याचें म्हणणे असें आहे कीं तो आधार एक निराळाच पदार्थ आहे. कशावरून ? श्रुतीमध्ये 'हा मोक्षाला (पोंचविणारा) सेतु आहे' असें सांगितलें आहे यावरून. कारण 'सेतूला शेवट असतो' असें लोकामध्ये प्रसिद्ध आहे. आणि परमात्म्याला तर 'त्याला अंत नाहीं, त्याला शेवट नाहीं' (बृ. २।४।१२) ह्या श्रुतीवरून शेवट आहे असें मुळीच मानतां येत नाहीं. आतां, एक निराळाच पदार्थ आधार म्हणून ध्यावयाचा तर स्फृतीमध्ये प्रसिद्ध असलेले प्रधान हैंच ध्यावें. कारण, तें (जगाचें) कारण असल्यामुळे 'तें (जगाचा) आधीर आहे' असें म्हणतां येतें. किंवा आधार म्हणजे श्रुतीमध्ये प्रसिद्ध असलेला वायु ध्यावा. कारण 'हे गौतैमा ! वायु हाच तें सूत्र होय. हे गौतमा ! त्या वायुरुपी सूत्रानें हा लोक, परलोक आणि सर्व भूतें गुफिली आहेत'

१. परमात्मा नित्य असल्यामुळे त्याला अंत नाहीं व सर्वध्यापी असल्यामुळे त्याला शेवट नाहीं.

२. उदाहरण—मृत्तिका ही घटाचें कारण आहे व मृत्तिकेच्या ठिकाणी घट राहतो म्हणजे मृत्तिका हीच घटाचा आधार आहे.

३. अरुण कर्णीचा पुत्र जो उद्दालक त्यानें 'सूत्रात्मा कोणता' असा याज्ञवल्क्याला प्रश्न विचारला आहे. त्याचें याज्ञवल्क्यानें या वाक्यांत उत्तर दिले आहे. उद्दालक हा गौतम गोत्तांत उत्पन्न झाला असल्यामुळे याज्ञवल्क्यानें येथे त्याला 'गौतम' या नांवानें हांक मारिली आहे.

(वृ. ३।७।२) हा श्रुतीमध्ये 'वायु हा सर्वाना धारण करतो ' असें सांगितले आहे. अथवा, (आधार म्हणजे) जीवात्मा ध्यावा. कारण जीवात्मा हा भोक्ता असल्यामुळे ' तो देखील सर्व भोग्य वस्तूचा आधार आहे ' असें म्हणतां येते. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर:—'स्वर्गपृथिव्यादिकांचा जो आधार' इत्यादि. या सूत्राचा अर्थ:—स्वर्गं व पृथिवी हीं आहेत आदि म्हणजे प्रथम ज्यामध्ये तें स्वर्गपृथिव्यादि; म्हणजे स्वर्ग, पृथिवी, आकाश, मन, प्राण एतद्रूप जें जग या वाक्यामध्ये 'ओवलेले' म्हणून जें सांगितले आहे त्याचा आधार परब्रह्माच होय असें मानणे रास्त आहे. कशावरून ? 'स्व' शब्द आहे यावरून; म्हणजे 'आत्मा' शब्द आहे यावरून. 'त्याच एका आन्याला जाणा ' (मु. २।२।५) हा वाक्यामध्ये 'आत्मा' हा शब्द आहे. आणि हा 'आत्मा' शब्द 'परमात्मा' घेतला तरच चांगल्या रीतीने जुळतो; निराळा पदार्थ घेतला तर जुळत नाहीं. कांहीं ठिकाणी तर स्वतःचा वार्चेक असा शब्द घालूनच 'ब्रह्म (सर्वाचा) आधार आहे ' असें श्रुतीमध्ये सांगितले आहे. 'हे सोम्य ! हा सर्व प्रजांचे मूलकारण सत्त्व आहे; हा सर्व प्रजांचा आधार सत्त्व आहे व हा सर्व प्रजांचे लयस्थान देखील सत्त्व आहे ' (छ. ६।८।४). शिवाय हा (मुळकोपनिषदा-) मध्ये प्रकृत वाक्याच्या मार्गील व पुढील वाक्यांमध्ये ब्रह्माचा उल्लेख साक्षात् (ब्रह्म या) शब्दानेंच केला आहे. उदा०—'हे सर्व कर्मरूप आणि ज्ञानरूप (जग) पुरुषच आहे; हे ब्रह्म होय; हेच श्रेष्ठ होय व हेच अमृत होय' (मु. २।१।१०); 'हे जें पूर्वेकडे (दिसते) तें अमृत असें ब्रह्माच होय, जें पश्चिमेकडे (दिसते) तेही ब्रह्माच होय; व जें दक्षिणेकडे व उत्तरेकडे (दिसते) तेही ब्रह्म होय' (मु. २।२।१।१). आतां प्रकृत श्रुतीमध्ये ब्रह्म आणि जग यांचा आधारार्थेय-भाव संबंध सांगितला असल्यामुळे, आणि ' (हे) सर्व (जग) ब्रह्म आहे ' या वाक्यांत सांचें सामान्याधिकरण्य सांगितले असल्यामुळे असा संशय येतो कीं जसा वृक्ष हा कांहीं

४. 'स्व' या शब्दाचा दुसरा अर्थ भाष्यकारांनी दिला आहे.

५. तेव्हां येथेही 'स्वर्ग, पृथिवी वगैरेचा आधार' असें जे भोघम सांगितले आहे तें ब्रह्मासंबंधानेंच सांगितले आहे असें मानले पाहिजे; असें मानले नाहीं तर या दोन श्रुतींचा परस्पर मेळ बसणार नाहीं

६. 'स्व' या शब्दाचा हा तिसरा अर्थ भाष्यकारानी दिला आहे.

७. हे वाक्य प्रकृत वाक्याच्या मार्गे आहे.

८. हे वाक्य प्रकृत वाक्याच्या पुढे आहे.

९. 'ज्या ब्रह्माचे ठिकाणी ' या शब्दावरून ब्रह्म हे 'आधार' होय असें समजते; व म्हणून स्वर्ग, पृथिवी वगैरे जग 'आधेय' (आधाराचे ठिकाणी राहणारे) होय असें समजते.

१०. 'हे सर्व (जग) ब्रह्म आहे ' या वाक्यामध्ये जग हे ब्रह्मांचे विशेषण आहे; आणि ब्रह्म हे विशेष्य आहे. या विशेषणविशेष्यभावालाच 'सामान्याधिकरण्य' असें म्हणतात.

उहाव्या, कांहीं फांधा, व कांहीं मुळे मिळून अनेक प्रकारचा असतो तसा आत्मा हा चित्रविचित्र प्रकारचा असावा. हा संशय दूर करण्याकारितां ‘लाच एका आत्म्याला जाणा’ असे निश्चयाने श्रुति सांगत आहे. म्हणजे या श्रुतीचा अर्थ असा:—उत्पन्न ज्ञालेल्या हा प्रपंचाने युक्त आणि चित्रविचित्र प्रकारचा असा आत्मा आहे असे जाणू नका, तर अज्ञानामुळे उत्पन्न ज्ञालेल्या हा प्रपंचाचा ज्ञानाच्या योगाने नाश करून सर्वांचा आधार आणि एक प्रकारचा अशा लाच एका आत्म्याला जाँणा. जसे ‘ज्यावर देवदत्त बसतो तें आण’ असे म्हटले असतां (देवदत्ताचे) आसनच आणतात, देवदत्ताला आणीत नाहीत, तसे सर्वांचा आधार आणि एक प्रकारचा जो आत्मा तोच ‘ज्ञानावयास’ योग्य म्हणून सांगितला आहे. शिवाय, विकाररूपी आणि खोडे असलेल्या अशा हा जगाचा अभिमान बालगणान्या मनुष्याची पुढील श्रुतीमध्ये निदा केली आहे :—‘ज्याला येथे जणू काय अनेक वस्तू आहेत असे वाटते, तो एका मृत्युपासून दुसऱ्या मृत्युप्रत जातो’ (का. ४।१।१). ‘आतां सर्व ब्रह्म आहे’ या वाक्यांत जें ब्रह्म आणि जग यांचे सामानाधिकरण सांगितले आहे तें ‘ब्रह्म अनेक प्रकारचे आहे’ असे सांगण्याकरितां नव्हे; तर ‘हा प्रपंच खोटा आहे’ असे सांगण्याकरितां आहे. कारण ‘जसा एखादा मिठाचा खडा आंतून व बाहेरून सगळा एकरसानेच भरलेला असतो तसा हा आत्मा आंतून व बाहेरून सगळा ज्ञानानेच भरलेला आहे’ (बृ. ४।५।१।३) या श्रुतीमध्ये तो आत्मा एकप्रकारचा आहे असे स्पष्ट सांगितले आहे. तेब्बां, एकंदरोत्त स्वर्ग, पृथिवी वगैरेंचा जो आधार तो ब्रह्म होय. आतां जें तं म्हटले आहेस कीं स्वर्ग, पृथिवी वगैरेंचा जो आधार तो ब्रह्माद्वान् एक निराळाच पदार्थ असावा, कारण श्रुतीमध्ये त्या (आधारा-) ला ‘सेतु’ असे म्हटले आहे व सेतुला तर शेवट असतो; त्यावर आमचे उत्तरः—तो आधार (सेतुप्रमाणे) इतर वस्तूना धारण करणारा आहे एवढेचं सांगण्याविषयी ह्या ठिकाणी ‘सेतु’ शब्द घालण्यांत श्रुतीचे तात्पर्य लाहे; त्या आधाराला शेवट आहे असे सांगण्याविषयी तिचे तात्पर्य नाही. कारण लोकामध्ये ‘सेतु’ हा मातीचा किंवा लांकडाचा केलेला दिसतो म्हणून हा श्रुतीमध्ये सांगितलेला हा सेतु देखील मातीचा किंवा लांकडाचाच आहे असे कोणीही कबूल करीत नाहीत. शिवाय ‘सेतु’ या शब्दाचा अर्थही ‘धारण करणारा’ असाच आहे, ‘ज्याला शेवट आहे तो’ असा नाही.

११. आतां येथे शंका येते कीं ‘ज्यामध्ये स्वर्ग, पृथिवी वगैरे पदार्थ ओवलेले आहेत ल्याच एका आत्म्याला जाणा’ या वाक्यांत ‘एका आत्म्याला जाणा’ असे जरी म्हटले आहे तरी तो एक आत्मा स्वर्ग, पृथिवी वगैरे प्रपंचाने युक्त असा कां घेऊ नये ? स्वर्ग वगैरेनी रहित असाच कां ध्यावा ? या शंकेचे उत्तरः—वरील वाक्य उच्चारिले असतां ल्यापासून मनुष्याला ‘स्वर्ग वगैरेनी रहित असाच आत्मा जाणा’ असाच साहजिक बोध होतो. ही गोष्ट मुढील दृष्टांत-वाक्यावरून स्पष्ट होत आहे.

कारण 'सि' बंधन करणे या धातृपासून 'सेतु' शब्द तयार झाला आहे.

आतां येथे दुसरा एकजण असें म्हणतो की 'हा मोक्षाला (पौच्चविणारा) सेतु आहे' या वाक्यांत जो सेतु हा शब्द घातला आहे तो स्वर्ग, पृथिवी वैगरेच्या आधाराला उद्देशून घातला नाहीं, तर 'त्याच एका आत्म्याला जाणा' या वाक्यांत जें आत्मज्ञान सांगितले आहे व 'इतर भाषण करूऱ्य नका' या वाक्यांत जो वाणीचा त्याग सांगितला आहे त्यांनाच उद्देशून सेतु हा शब्द घातला आहे; कारण त्या दोन गोष्टी मोक्षाला साधनभूत आहेत. तेव्हां यावरून 'स्वर्ग, पृथिवी वैगरेच्या आधार हा ब्रह्माहून निराळा असावा, कारण त्याला उद्देशून श्रुतीमध्ये सेतु हा शब्द घातला आहे' असें जें पूर्वपक्ष्यानें म्हटले आहे तें बरोबर नाहीं असें सिद्ध झाले. (१)

मुक्तोपसृष्ट्यव्यपदेशात् ॥ २ ॥

२. (स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार ब्रह्म होय.) कारण तो 'मुक्तोपसृष्ट्य' आहे असें सांगितले आहे. (१)

आणखी ह्या कारणास्तवही स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार परब्रह्मच होय. कारण तो (आधार) 'मुक्तोपसृष्ट्य', आहे असें सांगितलेले दृष्टीस पडते. 'मुक्तोपसृष्ट्य' म्हणजे मुक्त लोकांना उपसृष्ट्य (म्हणें प्राप्त होण्यास योग्य). आत्म्याहून निराळ्या ज्या देह वैगरे (जड वस्तू) त्यांचे ठिकाणी 'मीच आहें', अशी जी आपलेपणाची बुद्धि तिला 'अज्ञान' म्हणतात. त्या अज्ञानामुळे त्या देह वैगरे वस्तूना ज्या गोष्टी अनुकूल त्यांवर मनुष्य प्रेम करतो व ज्या गोष्टी प्रतिकूल त्यांचा तो तिटकारा करतो. त्या देह वैगरे वस्तूना नाश होतो असें दृष्टीस पडले म्हणजे त्याला भीति उत्पन्न होते, व मोह उत्पन्न होतो. याप्रमाणे अनेक ग्रकारची एकसारखी चाललेली जी ही अनर्थाची परंपरा तिचा आपणा सर्वाना प्रत्यक्ष अनुभव आहेच. त्याच्या उलट अज्ञान, प्रीति, द्वेष वैगरे दोषांनी रहित जे लोक त्यांना (स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार) उपसृष्ट्य म्हणजे प्राप्त होण्यास योग्य आहे असें स्वर्गपृथिव्यादिकांच्या आधाराचें प्रकरण सुरुं करून सांगितले आहे. उदा०—'तो पैर आणि अवैर असा (परमात्मा) पाहिला असतां हृद-

१२. तेव्हां 'सेतु' या शब्दाचा अर्थ 'बंधन करणारा' असा सिद्ध होतो. आतां जो पदार्थ ज्या वस्तूचे बंधन करतो तो पदार्थ त्या वस्तूला धारण केल्याशिवाय त्या वस्तूचे बंधन करू शकत नाहीं. तेव्हां जो 'बंधन करणारा' तो 'धारण करणारा' असणारच. अशा अभिप्रायानें सेतु शब्दाचा 'धारण करणारा' असा अर्थ येथे सांगितला आहे.

१. या शब्दाचा अर्थ खालील भाष्यांतच स्पष्ट केला आहे.

२. कारणरूप.

३. कार्यरूप.

याचा बंध भग्न होतो, सर्व संशय छिन्ह होतात, व त्याची सर्व कर्में क्षीण होतात' (मुं २।२।८) असे सांगून पुढे ' तसेच नाम आणि रूप यांपासून सुटलेला ज्ञानी मनुष्य पराहून पर असा जो दिव्य पुरुष त्याप्रत प्राप्त होतो ' (मुं. ३।२।८) असे सांगितले आहे. आतां 'ब्रह्म हेच मुक्त लोकांना प्राप्त होण्यास योग्य आहे' असे शास्त्रांत प्रसिद्ध आहे. उदा० :— ' ज्या वेळी ह्याच्या मनांतील सर्व इच्छा दूर होतात, त्या वेळी तो मनुष्य अमर होतो व ह्या लोकांच ब्रह्माप्रत प्राप्त होतो ' (बृ. ४।४।७) इत्यादि. पण ' प्रधान वगैरे पदार्थ मुक्त लोकांना प्राप्त होण्यास योग्य आहेत. ' असे कोठेही प्रसिद्ध नाही. शिवाय ! त्याच एका आत्म्याला जाणा, इतर भाषण करू नका, हा मोक्षाला (पोचविणारा) सेतु आहे ' (मुं० २।२।५) ह्या वाक्यांत सर्व प्रकारखेचे भाषण सोडून देऊन नंतर हा स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार जाणावा असे सांगितले आहे. आणि हेच तर इतर श्रुतीमध्ये ब्रह्मासंबंधानेच सांगितलेले दृष्टोत्तरीस येते. उदाहरणार्थ :— ' विचारी ब्राह्मणानें त्या परमात्म्यालाच जाणून (त्याचे ठिकाणी) बुद्धि (दृढ) करावी. उगीच शब्द बोळू नयेत. कारण तसे करणे म्हणजे जिहेला थकविणे होय ' (बृ. ४।४।२।१) तेव्हां यावरूनही ' सर्व, पृथिवी वगैरेचा आधार परब्रह्मच होय ' असे सिद्ध झाले. (२)

नानुमानमतच्छब्दात् ॥ ३ ॥

३ (स्वर्गपृथिव्यादिकांचा जो आधार तो) अनुमानानें सिद्ध केलेले (प्रधान) नव्हे. कारण ' अतच्छब्द ' आहे. (१)

(स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार) ब्रह्म आहे अशाविष्यां जसे (ब्रह्माचक शब्द आहे) असे विशेष कारण दाखविले तसे (तो आधार) एक निराळाच पदार्थ आहे अशाविष्यां त्या निराळ्या पदार्थाचा वाचक शब्द आहे असे विशेष कारण दाखवितां येत नाही. म्हणून सूत्रकार म्हणतात कीं, ' सांख्य-सृतीमध्ये अनुमानानें सिद्ध केलेले जे प्रधान ते ह्या ठिकाणी स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार आहे ' असे समजू नये. कशावरून ? ' अतच्छब्द ' आहे यावरून. ते जे अचेतन प्रधान त्याचे प्रतिपादन करणारा जो शब्द तो ' तच्छब्द ' होय; नव्हे जो तच्छब्द तो ' अतच्छब्द ' होय. अचेतन जे प्रधान त्याचे प्रतिपादन करणारा ह्या ठिकाणी एकही शब्द नाही, कीं ज्याच्या योगानें ' अचेतन प्रधान हें सर्व, पृथिवी वगैरेचे कारण किंवा आधार आहे ' असे मानतां येईल. पण त्याच्या उलट चेतन ब्रह्माचे प्रतिपादन करणारे शब्द

४. पर जे अव्यक्त (म्हणजे माया) त्याहून पर म्हणजे उल्कृष्ट असा जो दिव्य म्हणजे स्वयंप्रकाश पुरुष म्हणजे आत्मा.

मात्र ह्या ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ :—‘ जो सर्वज्ञ व सर्ववेत्ता ’ (मु. १।१९) इत्यादि. ह्या कारणास्तवच ‘ स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार वायु आहे ’ असेही येणे मानतां येत नाहीं (३)

प्राणभृत्य ॥ ४ ॥

४ प्राण धारण करणारा (जीवात्मा) देखील (स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार नव्हे). (१)

प्राण धारण करणाऱ्या जीवात्म्याला ‘ आत्मा ’ व ‘ चेतन ’ असें जरी म्हणतां येतें तरी उपाधीच्या योगानें त्याचें ज्ञान संकुचित झाल्यामुळे त्याला ‘ सर्वज्ञ ’ वैरे म्हणणे संभवत नाहीं. तेव्हां ‘ त्या (जीवात्म्याचा) वाचक असा शब्द नाहीं ’ ह्याच कारणामुळे प्राण धारण करणारा जीवात्मा देखील स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार आहे असें मानतां येत नाहीं. शिवाय (शरीररूपी) उपाधीच्या योगानें संकुचित झालेला (अर्थात्) जो सर्वव्यापी नव्हे अशा प्राण धारण करणाऱ्या जीवात्म्याला स्वर्गपृथिव्यादीचा आधार म्हणणे चांगल्या रीतीने संभवत नाहीं. पुढील सूत्रांमध्ये जीवात्माच अध्याहृत घेतां यावा यासाठी हें निराळेच सूत्र जीवात्म्याबद्दल केले आहे. (४)

आणखी कशावस्तु जीवात्मा हा स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार आहे असें मानतां येत नाहीं ?

भेदव्यपदेशात् ॥ ५ ॥

५ भेद दाखविला आहे म्हणून (जीवात्मा हा स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार नव्हे.) (१)

१. जीवाच्या अदृष्टामुळे (पापपुण्यामुळे) हें सर्व जग उत्पन्न होतें. म्हणून जीव हा जगाचा आधार (म्हणजे निमित्तकारण) आहे असे जरी मानतां येईल, तरी पण निमित्तकारण या अर्थाने जीवाला आधार मानणे म्हणजे गौण रीतीने आधार मानणे होय, मुख्य (चांगल्या) रीतीने नव्हे.

२. येथे शंकाकाराचें म्हणणे असें आहे की ‘ स्वर्गपृथिव्यादीचा जो आधार तो प्रधान नव्हे व जीवही नव्हे; कारण अतच्छब्द आहे ’ असें सूत्रकारांनी एकच सूत्र करावें; पण तसें न करितां त्यांनी तिसरें सूत्र प्रधानाकरितां व चौथें सूत्र जीवाकरितां अशी दोन निरनिराळीं सूत्रे कां केली ? या शंकेवर उत्तर :—पुढील सूत्रांत जे हेतू दिले आहेत ते जीवालाच लागूं आहेत. तेव्हां जीवाबद्दल निराळे सूत्र केले म्हणजे जीवच तेवढा पुढील सूत्रांत अध्याहृत घेतां येईल. निराळे सूत्र न केले तर जीव आणि प्रधान हे दोन्ही पुढील सूत्रांत अध्याहृत व्यावे लागतील; पण प्रधान अध्याहृत घेतले असतां पुढील सूत्रांतले हेतू छलणार नाहीत.

शिवाय यें ' त्याच एका आत्म्याला जाणा ' ह्या वाक्यांत एक ज्ञेय व दुसरा ज्ञाता असा भेद दाखविला आहे. आतां त्यांमध्ये ' ज्ञाता ' हा तर जीवात्माच होय; कारण, त्या जीवात्म्याला मोक्षाची इच्छा आहे. तेव्हां अर्थातच उरलेले जे आत्म-शब्दानें दाखवलेले ब्रह्म ते ' ज्ञेय ' होय; व तेंच सर्व पृथिवी वैरेचा आधार आहे, जीवात्मा नव्हे असे समजते. (५)

आणखी कशावरून जीवात्मा हा स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार आहे असे मानतां येत नाही ?

प्रकरणात् ॥ ६ ॥

६ प्रकरणावरून (जीवात्मा हा स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार नव्हे.) (१)

शिवाय, हे परमात्म्याचेच प्रकरण चालू आहे. कारण ' हे भगवान् ! कोणती (वस्तु) जाणली असतां हे सर्व जाणले जाते ' (सु. ११३) ह्या (मागील) वाक्यांत एक वस्तु जाणल्याने सर्व वस्तूचे ज्ञान बहावे अशी इच्छा दाखविली आहे. (तेव्हां त्याच्या उत्तरादाखल दिलेल्या ह्या प्रकृत वाक्यामध्ये परमात्माच घेतला पाहिजे.) कारण सर्वस्वरूपी परमात्म्याचेच ज्ञान आले म्हणजे सर्वांचे ज्ञान होतें; तुसता जीवात्मा जाणिला असतां सर्वांचे ज्ञान होत नाही. (६)

आणखी कशावरून जीवात्मा हा स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार आहे असे मानतां येत नाही ?

स्थित्यदनाभ्यां च ॥ ७ ॥

७ स्थिति आणि भक्षण या (दोन कारणां-) वरूनही (जीवात्मा हा स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार नव्हे), (१)

स्वर्गपृथिव्यादिकांच्या आधाराला अनुलङ्घनच पुढील वाक्य आहे:- ' दोन पक्षी बरोबरीने वागणारे मित्र ' (सु. ३११) इत्यादि. या वाक्यामध्ये स्थिति आणि भक्षण या दोन गोष्टी दाखविल्या आहेत. ' त्या दोघापैकी एक (जीव) मधुर फल भक्षण करितो ' या वाक्यांत ' भक्षण ' म्हणजे कर्माच्या फलांचा उपभोग दाखविला आहे. व ' दुसरा (परमात्मा) कांही एक न खातां स्वत्य पहात असते ' या वाक्यांत ' उदासीनपणाने स्थिति ' दाखविली आहे. या दोन गोष्टीवरून ' त्या वाक्यामध्ये ईश्वर व जीव हे वर्णिले आहेत ' असे सिद्ध होते. आतां हा प्रकृत मूतीमध्ये ' स्वर्ग,

पृथिवी वैगरेचा आधार परमेश्वर आहे, असें जर मानले तरच त्या प्रकृत परमेश्वराचा (‘दोन पक्षी’ यापुढील श्रुतीमध्ये) जो जीवाहून पृथक् उल्लेख केला आहे तो जुळतो. असें मानले नाहीं तर (दोन पक्षी या श्रुतीमध्ये) कांहीं संबंध नसतां विनाकारण अप्रासं-
गिक गोष्ट सांगितल्यासारखी होईल. शंकाः— (मागील श्रुतीमध्ये परमेश्वराचे वर्णन आहे असें मानणाऱ्या) तुमच्या मर्तीं देखील (‘दोन पक्षी’ या श्रुतीमध्ये) जीवाचा परमे-
स्वराहून पृथक् उल्लेख अप्रासंगिकच होत आहे. उत्तरः—हीं शंका बरोबर नाहीं. कारण, जीवाच्या वर्णनाविषयी (‘दोन पक्षी’ या श्रुतीचे) तात्पर्य नाहीं. कारण जीव हा
प्रत्येक शरीरामध्ये बुद्धि वैगेर उपाधीनी युक्त व कर्ता व भोक्ता या रूपाने सर्व लोकांमध्ये
प्रसिद्धच आहे. तेव्हां, त्याचे वर्णन करण्याविषयी श्रुतीचे तात्पर्य नाहीं. परंतु
ईश्वर हा लोकांमध्ये प्रसिद्ध नसल्यामुळे त्याचे वर्णन करण्याविषयी श्रुतीचे तात्पर्य
आहे. म्हणून ‘त्या परमेश्वराचे येथे अप्रासंगिक वर्णन केले आहे’ असें म्हणणे रास्त नाहीं.
‘ गुहेमध्ये प्रविष्ट झालेले दोन आत्मे ’ (अ. १ पा. २ सू. ११) ह्या अधिकरणा-
मध्येही (‘दोन पक्षी’ या श्रुतीमध्ये ईश्वर आणि जीव वर्णिले आहेत) ह्याच
गोष्टीचे प्रतिपादन केले आहे. आतां पैंगी उपनिषदामध्ये केलेल्या व्याख्यानाला अनु-
सरून ‘दोन पक्षी’ या क्रचेमध्ये बुद्धि व (निरुपाधिक) जीव यांचे वर्णन केले
आहे असें जरी मानले तरी देखील आमच्या हल्लीच्या म्हणण्याला कांहीं विरोध येत
नाही. कसा ? (उत्तरः—) बुद्धि वैगेर उपाधीच्या काल्पनिक संबंधामुळे घटाकाशा
(मठाकाश) वैगेरेप्रमाणे प्रत्येक शरीरामध्ये भिन्नभिन्न भासणारा जो जीवात्मा तो
स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार नव्हे असें ह्या अधिकरणामध्ये प्रतिपादन केले आहे.
आतां, जो जीवात्मा सर्व शरीरामध्ये उपाधीनी रहित असा दृष्टीस पडतो तो परमात्माच
होय. जसें घटाकाश हैं घट या उपाधीने रहित असें पाहिले असतां महाकाशाच होते,
तसें निरुपाधिक जीवात्म्याला परमेश्वराहून निराळा असें म्हणतां येत नाही, म्हणून
‘ तो (निरुपाधिक जीवात्मा) स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार नव्हे ’ असें म्हणतां येत
नाही. एकंदरीत बुद्धि वैगेर उपाधीशीं आपला संबंध आहे असें मिथ्या समजणारा जो
जीवात्मा त्याला उद्देशूनच ‘ तो स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार नव्हे ’ असें म्हटले
आहे. तेव्हां यावरून ‘ स्वर्ग, पृथिवी वैगरेचा आधार परमात्माच होय ’ असें

१. या श्रुतीच्या अर्थाबद्दल वाद (१२०१२) या सूत्रावरील भाष्यात केला आहे
तो पहावा,

२. स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार जीव आहे असें मानले तर ‘दोन पक्षी’ या श्रुती-
मधील ईश्वराचे वर्णन अप्रासंगिक होईल. पण स्वर्गपृथिव्यादिकांचा आधार ईश्वर आहे असें
मानले तर ‘दोन पक्षी’ या श्रुतींतील जीवाचा उल्लेख अप्रासंगिक होत नाही. कारण, जीव
हा लोकप्रसिद्ध आहे आणि लोकप्रसिद्ध वस्तूचा पाहिजे तेथे अनुवाद करितां येतो. जीवाचे
परमात्म्याशी ऐक्य आहे हैं दाखविण्याकरितां येथे जीवाचा केवळ अनुवाद केला आहे; जीव
लोकप्रसिद्ध असल्यामुळे त्याचे वर्णन करण्याविषयी श्रुतीचे येथे तात्पर्य नाही.

सिद्ध झाले. आतां ही गोष्ट ‘ अदृश्यत्व कौरे धर्मानीं युक्त जो भूतयोनि तो परमात्माच होय; कारण त्याचेच धर्म सांगितले आहेत ’ (अ. १ पा. २ सू. २१) ह्या मागील अधिकरणांतच सिद्ध केली आहे. कारण, त्या भूतयोनीचे प्रतिपादन करणाऱ्या वाक्यां-मध्येच ‘ ज्याचे ठिकाणी स्वर्ग, पृथिवी आणि आकाश ’ हें (प्रकृत) वाक्य आले आहे. परंतु त्या गोष्टीचे विशेष स्पष्टीकरण व्हावें म्हणून ह्या वाक्याचा पुढीं येथे उप-न्यास केला आहे. (७)

[येथून दुसऱ्या अधिकरणाला आरंभ झाल आहे. ह्या अधिकरणामध्ये आठवे आणि नववे अशीं दोन सूत्रे आहेत. सारांश :—(सू. ८) ह्या अधिकरणामध्ये छांदोग्य उपनिषदाच्या एका वाक्यांतील ‘ भूमा ’ शब्दाच्या अर्थाबद्दल वाद केला आहे. त्या ठिकाणी ‘ भूमा ’ म्हणजे ‘ प्राण ’ व्यावा किंवा ‘ परमात्मा ’ व्यावा असा संशय येत आहे. व्याकरणवरून पाहिले असतां ‘ भूमा ’ शब्दाचा ‘ मोठेपणा ’ असा अर्थ होतो. परंतु तो मोठेपणा कोणाचा असा विशेष प्रश्न उद्घवला असतां ‘ आशेपेक्षां प्राण मोठा ’ असें मार्गे सांगितले असल्यामुळे प्राणाचा मोठेपणा समजावा किंवा परमात्म्याचे प्रकरण चालू असल्यामुळे परमात्म्याचा समजावा असा येथे संशय येत आहे. पूर्वपक्षाचे म्हणणे असें आहे की ‘ भूमा ’ म्हणजे ‘ प्राण ’-च घेतला पाहिजे. कारण, ‘ नांवापेक्षां मोठे काय आहे ’ असा नारदाने प्रश्न विचारिला असतां सनक्कुमाराने ‘ वाणी ’ म्हणून उत्तर दिले; पुढे ‘ वाणीपेक्षां मोठे काय आहे ’ म्हणून विचारिल्यावर ‘ मन ’ म्हणून उत्तर दिले; अशा रीतीने प्रश्नोत्तरे चाललीं असतां ‘ आशेपेक्षां प्राण मोठा ’ असें शेवटचे उत्तर दिलेले आढळले. त्यापुढे प्रश्नाही केला नाही व उत्तरही दिले नाही; व पुढे भूम्याचे वर्णन केले आहे. तेव्हां ‘ भूमा ’ शब्दाचा अर्थ ‘ प्राण ’ असे सिद्ध होते. तसेच पुढे ‘ प्राणाला जाणणारा मनुष्य अतिवादी आहे ’ असे सनक्कुमाराने सांगितले आहे. आतां ‘ परंतु जो सत्याच्या वैगाने अतिवाद करितो तो हा खरा अतिवादी होय ’ हें जे वाक्य प्राणाचा मोठेपणा सांगितल्यानंतर व भूम्याच्या वर्णनापूर्वी आले आहे त्या वाक्यांत ‘ सत्य जाणणारा मनुष्य अतिवादी आहे ’ असे सांगितले असल्यामुळे त्या वाक्यांत प्राणाचा संबंध सुट्टो असें जर म्हणाल तर तें बरोबर नाही. कारण, त्या वाक्यांत ‘ हा ’ हें सर्वनाम आले आहे त्यावरून प्राणाचे प्रकरण सुटले नाही, व ‘ प्राण-द्रष्टव्यालाच तेथे खरा अतिवादी असे म्हटले आहे ’ असे समजते; व त्याच प्राण-द्रष्टव्याचा संबंध भूम्यापर्यंत पोंचत आहे. आतां येथे अशी शंका येते की ‘ जेथे दुसरे कांहीं पाहत नाही ’ असे जे भूम्याचे लक्षण केले आहे तें प्राणाला चुलत नाही; पण, ही शंका बरोबर नाही. कारण, निद्रावस्थेमध्ये प्राणाला हें लक्षण चुलते. त्या वेळी प्राणाने सर्व इंद्रिये ग्रासलीं असल्यामुळे ‘ पाहणे ’ घैरे सर्व प्रकारचे व्यवहार बंद होतात. निद्रावस्थेमध्ये प्राण हात्च तेवढा जागा असतो व बाकीच्या इंद्रियाचे व्यापार बंद असतात असे श्रुतीमध्ये देखील सांगितले आहे. आतां जे भूम्याला ‘ सुख ’ असे म्हटले आहे तेही प्राणाला संभवते. कारण निद्रावस्थेमध्ये सुख होते असे श्रुतीनें च सांगितले आहे. तसेच, जे भूम्याला ‘ अमृत ’ असे म्हटले आहे तेही विरुद्ध होत नाही. कारण, प्राणालाही ‘ अमृत ’ असे श्रुतीमध्ये म्हटले आहे. आतां, ‘ आस्थशानाच्या इच्छेने या प्रकरणाचा आरंभ केला आहे, तेव्हां भूमा म्हणजे परमात्माच घेतला पाहिजे, प्राण घेता येत नाही ’ अशीही शंका घेऊ नये. कारण येथे प्राणालाच ‘ आस्मा ’ म्हणण्याचे श्रुतींमध्ये तात्पर्य आहे. ‘ आहि,

वाप, भाऊ, बहीण सर्वे प्राणच आहे' अशा रीतीनें 'प्राण हाच सर्वांचा आत्मा आहे' असें क्षुतीनें सांगितलें आहे. तसेच 'प्राण सर्वांचे अधिष्ठान आहे' असेही क्षुतीनें सांगितलें आहे; यावरून प्राण हाच मोठा असे अर्थात् सिद्ध होते. तेव्हां प्राणाला 'भूमा' असे म्हणण्यास हरकत नाहीं; कारण, 'भूमा' म्हणजे 'मोठा' असे मागें सांगितलेंच आहे. या पूर्वपक्षावर सिद्धांताचे म्हणणे असे आहे कीं भूमा म्हणजे परमात्माच होय; प्राण नव्हे. कारण, प्राणाच्या नंतर भूम्याचा उपदेश केला आहे. जसे नांवानंतर नांवापेक्षां मोठी अशी वाणी सांगितली आहे, व वाणीनंतर वाणीपेक्षां मोठें असे भन सांगितलें आहे; तसेच प्राणानंतर प्राणापेक्षां मोठा असा भूमा सांगितला आहे. म्हणून तो भूमा प्राणाहून निराळाच असला पाहिजे. शंका :— येथे 'प्राणाहून मोठे काय आहे' अशाबद्दल प्रश्न नाही व त्या प्रश्नाचे उत्तरही नाहीं. शिवाय ज्या प्राणद्रष्टव्याला मागील वाक्यांत 'अतिवादी' असे म्हटले आहे त्याचाच पुढील वाक्यांत 'अतिवादी' शब्दानें संबंध केलेला दिसत आहे. तेव्हां भूमा म्हणजे प्राणच होय. उत्तर :— 'परंतु जो सत्याच्या योगानें अतिवाद करतो तो हा खरा अतिवादी होय' या वाक्यांत जरी 'अतिवादी' असा शब्द आहे, तरी प्राणद्रष्टव्या जो अतिवादी त्याचा संबंध येथे होत नाहीं. कारण या वाक्यांत 'जो सत्याच्या योगानें अतिवाद करतो' असा विशेष सांगितला आहे. शंका :— अरी विशेष सांगितला आहे तरी हें वाक्य प्राणद्रष्टव्याविषयींच आहे. जसे 'हा अग्निहोत्री आहे कीं जो खरे भाषण करतो' असे म्हटले असतां तो खन्या भाषणानें अग्निहोत्री होत नाहीं, तर अभीमच्ये इवन केल्यानेंच अग्निहोत्री होतो, 'खरे भाषण' हा एक त्या अग्निहोत्राचा विशेष सांगितला आहे, तसेच 'परंतु हा खरा अतिवादी आहे कीं जो सत्याच्या योगानें अतिवाद करतो' असे म्हटले असतां तो सत्य वस्तूच्या भाषणानें अतिवादी होत नाहीं तर तो प्राणद्रष्टव्या आहे म्हणूनच अतिवादी होतो. सत्याच्या योगानें अतिवाद करणे हा एक त्या प्राणद्रष्टव्याचा विशेष सांगितला आहे. उत्तर :— असे मानले असतां क्षुतीचा अर्थ टाकावा लागेल, 'सत्याच्या योगानेंच अतिवाद करून खरा अतिवादी होतो' असा क्षुती-पासून अर्थ मनांत येतो. येथे प्राणद्रष्टव्याचा बिलकुल संबंध नाहीं. जर प्रकरणावरून प्राणद्रष्टव्याचा थेथे संबंध होत आहे असे मानले तर त्या क्षुतीचा अर्थ टाकला असे होईल. शिवाय या वाक्यामध्ये प्राणद्रष्टव्याचा संबंध सुटला असे दास्तविणारा 'परंतु' हा शब्द लागणार नाहीं. शिवाय, 'परंतु जे सत्य तेच जाणण्याची इच्छा करावी' या वाक्यांत निराळा प्रयत्न करावा म्हणून जे सांगितले आहे त्यावरूनही येथे प्राणाहून निराळा अर्थ सांगितला आहे असे सूचित होते. तेव्हां जसे एकवेदी ब्राह्मणाची प्रशंसा चालली असतां 'परंतु हा तर मोठा ब्राह्मण आहे कीं जो चार वेदांचे अध्ययन करतो' असे म्हटल्याने एकवेदी ब्राह्मणापेक्षां चार-वेदी ब्राह्मणाची अधिक प्रशंसा केली जाते, त्यासारखेंच येथे प्राणद्रष्टव्यापेक्षां 'परंतु हा तर अतिवादी' या वाक्यानें सत्य वस्तू जाणणाऱ्याची अधिक प्रशंसा केली आहे असे समजावें. आतां निराळ्या वस्तूचे वर्णन करणे क्षाले म्हणजे त्या ठिकाणीं प्रश्न व उत्तर असलेंच पाहिजे असा कांहीं नियम नाहीं. मागील वस्तूचा संबंध संभवत नसला म्हणजे तेथें निराळ्या वस्तूचे वर्णन करण्याविषयी वस्तूच्यांत तात्पर्य आहे असे जाणावें. शोल्याने प्रश्न विचारिला नसतांही त्याला अधिक ज्ञान ल्हावें या इच्छेनैव कक्षा त्याला अधिक सांगत असतो हें लोकांत प्रसिद्धच आहे. त्याप्रमाणें येथे प्राण हा सर्वांपेक्षां मोठा आहे व प्राणद्रष्टव्या अतिवादी आहे असे जेव्हां सनकुमारानें नारदाला सांगितले तेव्हां नारदाला खरे वाढून तो स्वस्थ बसला. हें पाहून सनकुमाराला दया येऊन तो नारदाच्या प्रश्नाची वाट न पाहूतां आपण होऊनच खरा अतिवादी कोण या गोष्ठीची त्याला

माहिती कर्ण देण्याकरितां म्हणाला :—‘परंतु जो सत्यान्या योगानें अतिवाद करतो तो खरा अतिवादी होय. प्राण हा विकार आहे व सोटा पदार्थ आहे म्हणून प्राणद्रष्टव्याला खरा प्रतिवादी असें म्हणतां येत नाही’. नंतर सत्यान्या योगानें आपण अतिवादी ब्झावें अशी नारदाची इच्छा पाहून त्याला सत्य वस्तु सांगण्याकरितां सनकुमारानें विज्ञान वगैरेंन्या द्वारानें भूम्याचें वर्णन केले. तेव्हां प्राणापेक्षां मोठी अशी जी वस्तु सांगावयाची तीच ‘भूमा’ शब्दानें सांगितली आहे असें सिद्ध होतें. तेव्हां ‘भूमा’ म्हणजे प्राणाहून निराळा असा परमात्माच धेतला पाहिजे; व असें धेतत्यानें ह्या ठिकाणीं जो आत्मज्ञानान्या इच्छेनें केलेला प्रकरणाचा आरंभ सोही बरोबर चुल्हतो. आतां येथे ‘प्राणालाच आत्मा म्हटले आहे’ असें म्हणणे बरोबर नाही. कारण प्राणाला आत्मा असें खन्या रीतीनें म्हणतां येत नाही. शिवाय, आत्म-शानावाचून शोक दूर होत नाही असें श्वेताश्वतरोपनिषदावरून सिद्ध होतें व येथे तर नारदानें ‘माशा शोक दूर करा’ असें आरंभाचं सांगितले आहे; व शेवटीही ‘नारदान्या शोकाचें कारण जे अज्ञान ते समकुमारानें दूर केले’ असें सांगितले आहे. तेव्हां येथे आत्मज्ञानाचाच उपदेश केला आहे असें म्हणावें लागतें. म्हणून ‘भूमा’ शब्दाचा ‘परमात्मा’ असाच अर्थ धेतला पाहिजे. शिवाय ‘प्राणच मुख्य आहे’ असें जर सनकुमारान्या भनाव सांगावयाचें असतें तर त्यानें ‘प्राण हा आत्म्याच्या स्वाधीन आहे’ असा जो प्राणाला कर्मीपणा दिला आहे तो दिला नसता. आतां ‘भूमा म्हणजे प्राणच होय; परमात्म्याचें वर्णन प्रकरणान्या शेवटी केले अंसेल’ असें म्हणशील तर तेही बरोबर नाही. कारण ‘तो भूमा आपल्याच ऐश्वर्यामध्ये राहतो’ अशा रीतीनें प्रकरण संपेपर्यंत भूम्याचें वर्णन चालू आहे. शिवाय, पर-मात्मा हा सर्वांचें कारण असत्यामुळे त्याला ‘भूमा’ म्हणजे ‘मोठा’ असें चांगल्या रीतीनें म्हणतां येते.

(स. ९) शिवाय, ‘दुसरें कांहीं पाहत नाही’ इत्यादि गोष्टी भूम्याच्या संबंधानें ज्या सांगितल्या आहेत त्या सर्व परमात्म्याला चुल्हतात. आतां निद्रावस्थेमध्ये ‘पाहणे’ वगैरे व्यवहार होत नाहीत असें जे सांगितले आहे त्याचें तात्पर्य आत्म्याचे प्रकरण चालू असल्यामुळे ‘आत्म्याचा कशाशीं संबंध नाही’ असें सांगण्याविषयींच आहे. प्राणाचा स्वभाव वर्णन करण्याविषयीं नाही. तसेच निद्रावस्थेमध्ये जे ‘सुख’ सांगितले आहे त्याचे देखील तात्पर्य ‘आत्मा हा सुखस्वरूपी आहे’ असें सांगण्याविषयींच आहे. कारण, खरें जे सुख ते आत्म-स्वरूपामध्येंच आहे असें वृहदारण्यकोपनिषदावरून व ह्या छांदोग्य उपनिषदावरून सिद्ध होते. भूम्याला ‘अमृत’ असें जे म्हटले आहे त्यावरून ‘भूमा’ म्हणजे परमात्माच धेतला पाहिजे. कारण ‘अमृत’ शब्दाचा ‘अविनाशी’ असा अर्थ आहे. आतां खन्या रीतीनें अविनाशी असा परमात्माच आहे. प्राणाला ‘अविनाशी’ असें जे म्हटले आहे ते केवळ सांपेक्ष रीतीनें म्हटले आहे; म्हणजे प्राणापेक्षांही लवकर नाश पावणान्या ज्या वस्तु त्यांच्या मानानें प्राणाला ‘अविनाशी’ असें म्हटले आहे, खन्या रीतीनें नव्हे. श्रुतीमध्येही परमात्म्याखेरीज सर्व वस्तु विनाशी आहेत असें सांगितले आहे. तसेच श्रुतीमध्ये सांगितलेले ‘सत्यत्व’ वगैरे इतर धर्मही परमात्म्याचे ठिकाणीं चुल्हत नाहीत. तेव्हां यावरून ‘भूमा’ म्हणजे ‘परमात्माच’ होय असें सिद्ध शाळे.]

भूमा संप्रसादादध्युपदेशात् ॥ ८ ॥

८ ‘भूमा’ हा (परमात्मा होय). कारण संप्रसादानंतर तो सांगितला आहे. (२)

अशी श्रुति आहे:—‘भूम्याला जाणण्याची इच्छा करावी. मी भूम्याला जाणण्याची इच्छा करतो. ज्या ठिकाणी (मनुष्य) दुसरे कांहीं पहात नाही, दुसरे कांहीं ऐकत नाही, दुसरे कांहीं जाणीत नाहीं तो ‘भूमा’ होय. आतां जेथे (तो मनुष्य) दुसरे कांहीं पाहतो, दुसरे कांहीं ऐकतो, दुसरे कांहीं जाणतो तें अल्प होय’ (छां. ७।२३।२४) वैरे. ह्या ठिकाणी भूमा म्हणजे प्राण होय, किंवा परमात्मा होय असा संशय येतो. संशयाचें कारण काय? कारण असें आहे की ‘भूमा’ या शब्दाचा ‘मोठेपणा’ असा अर्थ आहे. कारण ‘बहु’ या शब्दापुढे जो ‘इमन्’ प्रत्यय आहे त्यांतील ‘इ’चा लोप होतो व ‘बहु’ याचा ‘भू’ होतो’ (पा. सू. ६।४।१५८). ह्या पाणिनीच्या सूत्रांत ‘भूमा हा शब्द भौव—प्रत्ययान्त आहे’ असें सांगितले आहे. आतां मोठा कोण? अशी दिशेष आकंक्षा उत्पन्न झाली असतां ‘आवापेक्षां प्राण मोठा’ (छां. ७।१५।१) हें वाक्य जवळ असल्यामुळे प्राण हाच मोठा (भूमा) असावा असें वाटैते. तसेच ‘आपैल्यासारख्या लोकांपासून मी असें ऐकिले आहे की आत्मवेत्या मनुष्याचा शोक दूर होतो म्हणून हे भगवन्! तो मी शोक करीत आहें; त्या मला आपण शोकाच्या पैल तोराला पोंचवावें’ (छां. ७।१।३) अशा रीतीने प्रकरणाचा आरंभ झाला असल्यामुळे ‘भूमा म्हणजे परमात्मा असावा’ असेही वाटते. आतां या दोहोपैकीं येथे कोण ध्यावा व कोण टाकावा असा संशय येत आहे. मग आतां तुझे काय म्हणणे आहे? (पूर्वपक्षी म्हणतो:—माझे म्हणणे असें आहे की) भूमा म्हणजे प्राण होय. कशावरून? (प्राणाच्या) पुढे (अधिक मोठ्या वस्तूवद्दल) प्रश्नोत्तरे असलेली आढळत नाहीत यावरून. ‘हे भगवन्! नांवापेक्षां मोठे कांहीं आहे काय?’ ‘नांवापेक्षां वाणी मोठी आहे,’ तसेच, ‘हे भगवन्! वाणीपेक्षां मोठे कांहीं आहे काय?’ ‘वाणीपेक्षां मन मोठे आहे’ (छां. ७।२।१।२) अशा रीतीने नांवाला आरंभ करून तो येट प्राणापर्यंत एकाहून अधिक मोठ्या अशा दुसऱ्या वस्तूवद्दल प्रश्नोत्तरांची जशी माणिका सुरु असलेली दिसते तशी प्राणापुढे ‘हे भगवन्! प्राणापेक्षां कांहीं मोठे आहे काय? प्राणापेक्षां असुक मोठे आहे’ अशी एकाहून अधिक मोठ्या अशा दुसऱ्या

१. ‘भाव’ या अर्थाचा प्रत्यय ज्या शब्दाच्या शेवटी असतो त्या शब्दाला ‘भाव-प्रत्ययान्त’ शब्द म्हणतात; जसा मनुष्यत्व हा शब्द. ‘मनुष्यत्व’ म्हणजे मनुष्याचा भाव म्हणजे मनुष्यपणा. तसेच ‘भूमा’ या शब्दांतील ‘इमन्’ प्रत्ययाचा ‘भाव’ असा अर्थ असल्यामुळे ‘भूमा’ या शब्दाचा ‘मोठेपणा’ असा अर्थ होतो.

२. ‘भूमा’ या शब्दाचा ‘मोठेपणा’ असा अर्थ आहे. आतां मोठेपणा हा मोठ्या पदार्थालाच असतो. म्हणून ‘मोठा पदार्थ’ या अर्थी येथे ‘भूमा’ या शब्दाचा उपयोग केला आहे व तो मोठा पदार्थ ‘प्राण’ असें मागें सांगितले असल्यामुळे ‘भूमा’ या शब्दाचा ‘प्राण’ असा अर्थ सिद्ध होतो.

३. येथे नारद ‘मला आत्मज्ञानाचा उपदेश करा’ अशी सनकुमाराची प्रार्थना करीत आहे.

वस्तूबद्दल प्रश्नोत्तरे असलेली दिसत नाहीत. ‘प्राण हा आशेपेक्षां मोठा आहे’ इत्यादि वाक्यांमध्ये सनकुमाराने नांवापासून तों थेट आशेपर्यंत सर्वांपेक्षां प्राण हाच मोठा आहे असे सवित्तर रीतीने प्रतिपादन करून, पुढे ‘तूं अतिवैदी आहेस?’ (असे म्हटले असतां) ‘मी अतिवादी आहे असे त्याने म्हणावे’, ‘ती गोष्ट त्याने नाकबूल करू नये’ (छां. ७।१५।४) या वाक्यांत प्राणाला जाणणारा मनुष्य अतिवादी आहे असे त्याने कबूल केले आहे. नंतर ‘परंतु जो सत्याच्या योगाने अतिवाद करतो तो हा खरा अतिवादी होय’ (छां. ७।१६।१) या वाक्यांत (मागें सांगितलेल्या) प्राण-व्रतरूप अतिवैदिल्याचा परामर्श करून प्राणाचे प्रकरण न सोडतांच सत्य (भाषण) वैगेरे पदार्थाच्या मालिकेव्या द्वाराने त्याने भूम्याचे वर्णन केले आहे; त्यावरून प्राण हाच भूमा असे (सनकुमार) मानतो असे समजते. शंका:—‘भूमा म्हणजे प्राण होय’ असा अर्थ केला असतां ‘ज्या ठिकाणी (मनुष्य) दुसरे कांहीं पहात नाही’ (छां० ७।२४।१) या वाक्यांत जे भूम्याचे लक्षण केले आहे तें कसे जुळते? उत्तर:— सुषुप्त्यवस्थेमध्ये प्राणाने इंद्रिये प्रासारीं असतां ‘पाहणे’ वैगेरे जे (इंद्रियांचे व्यवहार त्यांची निवृत्ति झालेली दिसते. त्यामुळे ‘ज्या ठिकाणी दुसरे कांहीं पहात नाही’, इत्यादि वाक्यांत जे भूम्याचे लक्षण सांगितले आहे तें प्राणाला देखील संभवते. हा-प्रमाणेच ‘तो ऐकत नाहीं, तो पहात नाहीं’ (प्र. ४।२) इत्यादि श्रुतीही सुषुप्त्यवस्थेमध्ये सर्व इंद्रियांचे व्यापार लय पावतात असे सांगून पुढे ‘प्राणरूपी अग्नी हेच हा (शरीररूपी) न गरामध्ये जागे असतात’ (प्र. ४।३) हा वाक्यांत त्या (सुषुप्ति-) अवस्थेमध्येच पांच प्रकारचा प्राण जाग असतो असे सांगतात. त्यावरून ‘सुषुप्त्यवस्थेमध्ये प्राणच प्रमुख असतो’ असे त्या दाखवितात. आतां, ‘जो भूमा तें सुख होय?’ (छां० ७।१३) हा श्रुतीत भूम्याला सुख असे जे म्हटले आहे तेही माझ्या विरुद्ध जात नाही. कारण, ‘ज्या वेळीं हा देव (जीव) स्वप्न पहात नाहीं त्या वेळीं हें सुख हा शरीरामध्ये होते.’ (प्र. ४।६) हा श्रुतीत सुषुप्त्यवस्थेमध्येच सुख होते असे सांगितले आहे. तसेच ‘जो भूमा तें अमृत होय’ (छां. ७।२४।१) हें वाक्य देखील प्राणाला विरुद्ध होत नाही. कारण, ‘प्राण हा अमृत होय’ (कौ. ३।२) अशी श्रुति आहे. शंका:—

४. अतिवादी म्हणजे सर्वांहून जी मोठी वस्तु तिचे प्रतिपादन करणारा.

५. नांवापासून तों थेट आशेपर्यंतच्या सर्व वस्तूंहून प्राण हा मोठा आहे असे बोलणे हेच ‘प्राणव्रत’ होय व हेच सत्य होय; आणि जो या सत्याच्या योगाने अतिवाद करतो तोच खरा अतिवादी होय.

६. ‘अतिवादी होण्याचे कारण सत्य वस्तूचे भाषण, सत्य भाषणाचे कारण ज्ञान, ज्ञानाचे कारण मनन, मननाचे कारण श्रद्धा, श्रद्धेचे कारण निष्ठा (गुरुसेवा वैगेरे), निष्ठेचे कारण कृति भ्यणजे मनाची एकाम्रता. कृतीचे कारण सुख, व भूमा हेच सुख होय’ अशी मालिका उपनिषदामध्ये लाविली आहे.

‘आत्मवेत्ता मनुष्य शोकाला तरुन जातो’ या वाक्यांत आत्मज्ञानाच्या इच्छेने केलेला जो या प्रकरणाचा आरंभ तो ‘भूमा म्हणजे प्राण होय’ असे मानणान्याच्या मर्ती कसा जुळतो? उत्तरः—शा ठिकाणी प्राण हाच आत्मा विवक्षित आहे असे मी म्हणतो. कारण ‘प्राणच बाप, प्राणच आई, प्राणच भाऊ, प्राणच बंहीण, प्राणच गुरु, प्राणच ब्राह्मण’ (छां. ७।१५।१) क्षा श्रुतीत ‘प्राण हाच सर्वांचा आत्मा आहे’ असे सांगितलें आहे. (तसेच) जसे तुंबामध्ये अरे खोंचलेले असतात, तसे क्षा प्राणामध्ये सर्व जग खोंचलेले आहे’ (छां. ७।१५।१) या श्रुतीतही (प्राण सर्वांचे अधिष्ठान आहे असे) सांगितलें आहे. तेव्हां सर्वांभता, व तुंबे आणि अरे यांचा दृष्टांत, या दोन गोष्टी-वरुन भूमत्व म्हणजे मोठेपणा हा प्राणाला संभवतो. यावरुन ‘भूमा म्हणजे प्राण होय’ असे सिद्ध होतें. या पूर्वपक्षावर आमचे उत्तरः—परमात्मा हाच ‘भूमा’ या शब्दानें घेण्याला योग्य आहे; प्राण नाही. कशावरुन? संप्रसादाच्या नंतर तो सांगितला आहे यावरुन. सुषुप्त्यवस्थेला ‘संप्रसाद’ असे म्हणतात. कारण, (सं म्हणजे) चांगल्या रीतीने (प्रसाद म्हणजे) प्रसन्न होतो (जीवात्मा) ज्या अवस्थेमध्ये, अशी (संप्रसाद शब्दाची) व्युत्पत्ति आहे. शिवाय बृहदारण्यकोपनिषदामध्ये स्वप्न व जागृति या दोन अवस्थांच्या बरोबरच (संप्रसाद अवस्थेचा) उल्लेख केला आहे. त्या संप्रसाद अवस्थेमध्ये प्राण जागृत असतो म्हणून या सूत्रामध्ये संप्रसाद शब्दाचा प्राण असा अर्थ इष्ट आहे. तेव्हां, ‘प्राणानंतर भूम्याचा उपदेश केला आहे यावरुन’ असा सूत्राचा अर्थ होतो. आतां, जर भूमा म्हणजे प्राणच असेल तर ‘प्राणच प्राणानंतर सांगितला आहे’ असे म्हणणे विरुद्ध होईल. (मागील वाक्यामध्ये देखील) नांवाहून नांवच मोर्ऱे आहे असे नांवाच्या पुढे (नांवच) सांगितले नाही. तर ‘नांवाहून वाणी मोठी आहे’ (छां. ७।२।१) अशी नांवाहून निराळी वस्तु वाणी ही सांगितली आहे. तसेच, वाणी वगैरेपासून देखील प्राणापर्यंत (मागील वाक्यांत सांगितलेल्या वस्तूनंतर त्या वस्तूहून) निराळी अशीच वस्तु पुढील वाक्यांत सांगितली आहे. तेव्हां, या गोष्टीला अनुसरुन ‘प्राणानंतर सांगितलेला भूमा हा प्राणाहून निराळाच आहे’ असे मानणे रास्त आहे. शंका:—क्षा ठिकाणी ‘हे भगवन्? प्राणाहून कांही मोर्ऱे आहे काय?’ असा प्रश्न नाही; व ‘प्राणाहून हें मोर्ऱे आहे’ असे उत्तरही नाही. मग प्राणानंतर भूमा सांगितला आहे असे कसे म्हणतां? शिवाय, ‘जो सत्याच्या योगाने अतिवाद करतो तो हा खरा अतिवादी होय’ (छां. ७।१६।१) क्षा पुढील वाक्यांत प्राणासंबंधाने जे अतिवादित्व मागें सांगितलें आहे त्याचाच परामर्श केला आहे असे दिसते. तेव्हां प्राणानंतर दुसरी कोणतीही वस्तु सांगितली नाही असे सिद्ध होतें. उत्तरः—प्राणासंबंधाने जे अतिवादित्व मागें सांगितलें आहे त्याचाच परामर्श क्षा वाक्यांत केला आहे असे म्हणतां येत नाही. कारण, ‘जो सत्याच्या योगाने अतिवाद करतो’ असा येणे विशेष सांगितला आहे. शंका:—हा विशेष देखील प्राणासंबंधानेच सांगितला आहे असे म्हणतां येईल. कसे? जरी ‘जो खेरे बोलतो असा क्षा अग्रिहोत्री आहे’ असे म्हटलें असतां खप्या भाषणाने

હા અભિહોત્રી હોત નાઈ, તર અર્થાત હવન કેલ્યાનેચ અભિહોત્રી હોતો, ‘ ખરે ભાષણ કરણે ’ હા ત્યા અભિહોત્ર્યાચા ફક્ત એક વિશેષ ગુણ સાંગિતળા આહे, તસેચ ‘ પરંતુ જો સત્યાચ્યા યોગાને અતિવાદ કરતો તો હા ખરા અતિવાદી હોય ’ અસે મ્હટલે અસતાં તો ખન્યા ભાષણાને અતિવાદી હોત નાઈ, તર પૂર્વી સાંગિતલેલ્યા પ્રાણાચ્યા જ્ઞાનાનેચ (અતિવાદી હોતો). ‘ ખરે ભાષણ કરણે હા પ્રાણ જાણણાચ્યાચા ફક્ત એક વિશેષ ગુણ આહे ’ અસે સાંગણ્યાચા યેથે અભિપ્રાય આહे. (ઉત્તર:—) હેં તુંણે મ્હણણે બરોબર નાઈ અસે આમ્ની મ્હણતોં. કારણ (તુંણે મ્હણણે કબૂલ કેલે તર) શ્રુતીચા (મુખ્ય) અર્થ ટાકાવા લાગેલ. ‘ જો સત્યાચ્યા યોગાને અતિવાદ કરતો તો ચ ખરા અતિવાદી હોય ’ યા શ્રુતીવરુન ‘ ખન્યા વરત્વાચ્યા ભાષણાનેચ મનુષ્ય અતિવાદી હોતો ’ અસે સમજતે. હા ઠિકાર્ણી પ્રાણાચ્યા જ્ઞાનાચે નાંવ સુદ્ધાં કાઢલેલે નાઈ. આતાં, પ્રકરણાવરુન પ્રાણાચ્યા જ્ઞાનાચા યેથે સંબંધ આહे અસે ગ્રહણતાં યેર્ઝિલ; પણ પ્રકરણાચે ગ્રહણ કેલે અસતાં શ્રુતીચા ત્યાગ કેલ્યાસારખા હોર્ઝિલ. શિવાય, ‘ માગીલ વાક્યાંતલ્યા વિષયાહૂન પુઢીલ વાક્યાંતલા વિષય વેગળા આહे ’ અસે દાસવિણારા ‘ પરંતુ જો સત્યાચ્યા યોગાને અતિવાદ કરતો ’ યા વાક્યાંતીલ ‘ પરંતુ ’ હા શબ્દ તુઝ્યા મર્તી લાગણાર નાઈ. તસેચ, ‘ પરંતુ ખરી વસ્તુ જાણણાચી ઇચ્છા કરાવી ’ (છાં. ૭।૧૬) હા શ્રુતીમધ્યેચ જો (ઇચ્છારૂપ) નિરાળા પ્રયત્ન સાંગિતળા આહે ‘ તોહી નિરાળાચ વિષય યેથે વિવક્ષિત આહે ’ અસે સુચવિતો. તેણાં જરી એકવેદી (બ્રાહ્મણાચી) પ્રશંસા ચાલી અસતાં ‘ પરંતુ જો ચાર વેદાંચે અધ્યયન કરતો તો હા મોઠા બ્રાહ્મણ હોય ’ અસે મ્હટલ્યાને એકવેદી બ્રાહ્મણપેક્ષાં નિરાળ્યા અશા ચતુર્વેદી બ્રાહ્મણાચી પ્રશંસા કેલી આહે અસે સમજતે ત્યાપ્રમાણેચ હેં સમજાવે. આતાં ‘ પ્રશ્નોત્તરરૂપાનેચ નિરાળ્યા વિષયાચી સુરૂવાત કેલી જાતે ’ અસા કાંઈ નિયમ નાઈ. કારણ, માગીલ વિષયાર્થી કોણત્યાહી તર્ફેચા સંબંધ નસલા મ્હણજેચ પુછેં નિરાળા વિષય સુરૂ હોતો. (યા ભાગાંતીલ વિષયાંચા ક્રમ યેણેપ્રમાણે:—) પ્રાણપર્યતચ્યા વસ્તુંચા ઉપદેશ ઐકૂન સ્વસ્થ બસલ્યા નારદાલા સનલુમાર હા આપણ હોઊનચ ઉપદેશ કરતો કીં, ‘ પ્રાણાંચે જ્ઞાન હેં વિકારરૂપ વ અનૃત અશા વસ્તુવિષયીંચે અસલ્યામુલ્યે ત્યાચ્યા યોગાને જો અતિવાદી હોતો તો ખરા અતિવાદી નબેને, પરંતુ જો સત્યાચ્યા યોગાને અતિવાદ કરતો તો ચ ખરા અતિવાદી હોય ’. આતાં યા વાક્યાંતીલ ‘ સત્ય ’ યા શબ્દાચા પરબ્રહ્મ અસા અર્થ આહે. કારણ, બ્રહ્મ હેચ સત્યસ્વરૂપી આહે. શિવાય, ‘ બ્રહ્મ હેં સત્ય આહે, જ્ઞાનરૂપી આહે, અનંત આહે ’ (તૈ. ૨।૧) અશી દુસરીકઢે શ્રુતિહી આહે. તશા રીતીચા ઉપદેશ ઐકૂનાંતર ‘ હે ભગવન્ ! ત્યા મલા સત્યાચ્યા યોગાને અતિવાદી હોતાં યેર્ઝિલ કાય ’ ? યા વાક્યાંત નારદ નિરાળ્યા વિષયાચા પ્રશ્ન વિચારણાલા પ્રવૃત્ત હોતો. નંતર સનલુમાર ત્યાલા વિજ્ઞાન વૈગે સાધનાંચ્યા દ્વારાને ભૂમ્યાચા ઉપદેશ કરતો. આતાં યેણે પ્રાણાંતર જી

सत्य वस्तु सांगण्याची प्रतिज्ञां केली आहे तीच ह्या ठिकाणी ‘भूमा’ या शब्दानें सांगितली आहे असें समजतें. तेव्हां प्राणानंतर भूम्याचा उपदेश केला आहे म्हणून भूमा म्हणजे प्राणाहून निराळा असा परमात्माच घेतला पाहिजे; आणि असें घेतल्यानें आत्मज्ञानाच्या इच्छेने केलेला जो या प्रकरणाचा आरंभ तोही बरोबर जुळतो. आतां, ह्या ठिकाणी आत्मा या शब्दानें प्राणच विवक्षित आहे असें जें तु म्हटलें आहेस तेही बरोबर नाही. कारण प्राणाला मुख्य रीतीने आला असें म्हणतां येत नाही. शिवाय, ‘(मोक्षाप्रत) जाणथाला दुसरा मार्ग नाही’ (श्व. ६।१५) ह्या दुसरीकडच्या श्रुतीवरून परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर कोणत्याही साधनानें शोकाची निवृत्ति होत नाही. आणि येथें तर श्रुतीने ‘त्या मला आपण शोकाच्या पैल तीराला पोंचवावे’ (छां. ७।१।३) असा उपक्रम करून ‘ज्याचे सर्व दोर्ष नष्ट झाले आहेत अशा त्या (नारदा-) ला भगवान् सनकुमारानें तमाचे पैल तीर दाखविले’ (छां. ७।२।६।२) असा उपसंहार केला आहे. शोक वगैरेचे कारण जें अज्ञान त्यालाच ‘तम’ असें म्हटलें आहे. शिवाय प्राणापर्यंतच जर येथें उपदेशं केला असता, तर, ‘प्राण हा दुसर्याच्या स्वाधीन आहे’ असें कधीही सांगितलें नसतें. परंतु ‘आत्म्यापासूनच प्राण (उत्पन्न होतो)’ (छां. ७।२।६।१) असें ब्राह्मण-वाक्य आहे. आतां ‘प्रकरणाच्या शेवटीं परमात्मा विवक्षित आहे असें म्हणतां येईल, परंतु या (अगोदरच्या) वाक्यांत भूमा म्हणजे प्राणच होय’ असें म्हणशील तर तसें नाही. कारण ‘हे भगवन्! तो भूमा कोठे राहतो? तो आपल्याच ऐश्वर्यात राहतो?’ (छां. ७।२।४।१) इत्यादि वाक्यां-वरून ‘हे प्रकरण संपेपर्यंत भूम्याचाच विषय सुरु आहे’ असें समजतें. शिवाय, परमात्मा हा सर्वांचे कारण असल्यामुळे. ‘भूमत्व’ म्हणजे मोठेपणा हा त्यालाच चांगल्या रीतीने जुळतो. (८).

धर्मोपपत्तेश्च ॥ ९ ॥

९ धर्म जुळतात म्हणूनही (‘भूमा’ हा परमात्मा होय). (२)

७. ‘परंतु जो सत्याचे योगानें अतिवाद करतो तो हा खरा अतिवादी होय’ या वाक्यावरून जिच्या योगानें मनुष्य खरा अतिवादी होतो ती सत्य वस्तु कोणती हैं सांगण्याची सनकुमारानें प्रतिज्ञा केली आहे असें सुचविले जातें.

८. राग, द्वेष वगैरे जे मनाचे विकार तेच ह्या ठिकाणी दोष होत.

९. प्राणाचे ज्ञान झाले तरी मनुष्य अज्ञानाच्या पैल तीराला पोंचत नाहीं हैं प्रसिद्धच आहे. असें असून ज्याअर्थी येथें नारदाला अज्ञानाचा पैल तीर दाखविला असें म्हटलें आहे त्याअर्थी ‘भूमा’ म्हणजे परमात्माच घेतला पाहिजे.

१०. प्राण हाच सर्वोपेक्षां मोठा आहे असा उपदेश.

शिवाय, श्रुतीमध्ये जे भूम्याला धर्म सांगितले आहेत ते परमात्म्याचे ठिकाणी जुळतात. ‘ज्या ठिकाणी दुसरे कांहीं पहात नाही, दुसरे कांहीं ऐकत नाही, दुसरे कांहीं जाणीत नाहीं तो भूमा’ (छा. ७।२।४।१) ही श्रुति भूम्याचे ठिकाणी ‘पाहणे’ वगैरे व्यवहारांचा अभाव आहे असे दाखविते; आणि हा ‘पाहणे’, वगैरे व्यवहारांचा अभाव परमात्म्याचे ठिकाणी आहे असे दुसऱ्या श्रुतीवरूप समजते. उदा०:— ‘ज्या वेळी हा (ज्ञानी मनुष्या-) ला सर्व आत्मरूपच झाले तेव्हां (तो) कशाने कोणाला पाहील ?’ (बृ. ४।५।१५). आतां सुषुप्त्यवस्थेमध्ये जो हा ‘पाहणे’, वगैरे व्यवहारांचा अभाव सांगितला आहे तो देखील हें परमात्म्याचे प्रकरण चाढऱ्ये असल्यामुळे परमात्म्याचेच ‘असंगत’ दाखवावें अशा अभिग्रायाने सांगितला आही. तसेच, जे त्या सुषुप्त्यवस्थेमध्ये सुख सांगितले आहे तें देखील ‘परमात्म्याचेच सुखस्वरूप दाखवावें’ अशा अभिग्रायाने सांगितले आहे. कारण श्रुति असे सांगते:—‘हा ह्याचा पराकाष्ठेचा आनंद होय. ह्याच आनंदाच्या एका अंशावर इतर प्राणी जगतात’ (बृ. ४।३।३२). प्रकृत ठिकाणी देखील ‘जो भूमा तेचं सुख, अल्प (वस्तू—) मध्ये सुख नाही, भूमाच सुख होय’ (छा. ७।२।३।१) या वाक्यांत नश्वर अशा (प्रापांचिक) सुखाचे निराकरण करून ब्रह्म हेंच सुखरूपी भूमा आहे असे दाखविले आहे. ‘जो भूमा तें अमृत होय’ (छा. ७।२।४।१) हा श्रुतीमध्ये जे अमृतत्व वर्णिले आहे तें देखील ‘येथे मूलकारण (ब्रह्म-) च विवाक्षित आहे’ असे सुचविते. कारण विकारांचे अमृतत्व केवळ सापेक्षी आहे. शिवाय, ‘हा (परमात्म्या —) हून दुसरे (सर्व) विनाशी आहे’ (बृ. ३।४।२) अशी दुसरीकडे श्रुतीही आहे. तसेच, सत्यत्व, आपल्याच ऐश्वर्यांत राहणे, सर्वव्यापी आणि सर्वस्वरूपी असणे, हे जे धर्म श्रुतीमध्ये सांगितले आहेत ते परमात्म्याचे ठिकाणीच जुळतात; इतर ठिकाणी जुळत नाहीत. तेव्हां ‘भूमा म्हणजे परमात्मा होय’ असे सिद्ध झाले. (९)

[आतां येथून तिसऱ्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये दहा-पासून बारापर्यंत तीन सूत्रे आहेत. सारांश:— (सू. १०) वृहदारण्यकोपनिषदामध्ये ‘अक्षरा’चे वर्णन केले आहे. तेथे ‘अक्षर’ या शब्दानें ‘वर्ण’ घ्यावा किंवा ‘परमात्मा’ घ्यावा. कारण, ‘अक्षर-समानाय’ या शब्दामध्ये ‘अक्षर’ याचा ‘वर्ण’ असा अर्थ प्रसिद्ध आहे. ‘अक्षर-समानाय’ म्हणजे वर्णांचा समुदाय होय. तेव्हां प्रसिद्ध अर्थ सोहून देणे बरोबर

१. असंगत्व म्हणजे कोणत्याही वस्तूशीं संवंध नसणे.

२. उदा०—मृत्तिका ही विकाररूप आहे. आणि ही मृत्तिका घटाच्या मानानें अमृत आहे. कारण घटाचा नाश झाला तरी मृत्तिकेचा नाश होत नाही. म्हणून मृत्तिकेचे अमृतत्व केवळ सापेक्ष आहे. तसेच प्राण हा विकार असल्यामुळे त्याचे अमृतत्व देखील केवळ सापेक्षच आहे. निरपेक्ष अमृतत्व हें परमात्मावांचून दुसऱ्या कोणालाही नाही.

नाहीं. आतां, अक्षराला आकाशापर्यंत सर्वं वस्तुंचा आधार 'असें जे म्हटले आहे तेही वर्णाला जुळते. कारण, 'ओम्' हा वर्णाची उपासना करावी, तो सर्व-स्वरूपी आहे असें छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितले आहे. यावर सिद्धांत्याचें म्हणै असें आहे की 'अक्षर' या शब्दानें 'परमात्मा' च घेतला पाहिजे. कारण, 'त्या अक्षरानें आकाशापर्यंत सर्वं वस्तु धारण केल्या आहेत' असें सांगितले आहे; आणि ही गोष्ट तर परमात्म्यावांचून इतराला मुळीच संभवत नाहीं. आतां जरी 'ओम्' हा वर्णं सर्व-स्वरूपी आहे असें छांदोग्यांत सांगितले आहे, तरी त्यावरून 'ओम्' हा वर्णं स्वन्या रीतीनें सर्व-स्वरूपी आहे असें समजू नये. कारण स्वरा सर्व-स्वरूपी फक्त परमात्माच आहे.' त्या सर्व-स्वरूपी परमात्म्याची 'ओम्' या वर्णावर भावना करावी असें छांदोग्य-श्रुतीचे तात्पर्य आहे. आतां 'अक्षर या शब्दाचा 'परमात्मा' असा अर्थ कसा घेतां येतो असें मात्र म्हणू नये. कारण 'न क्षरति' अशी 'अक्षर' या शब्दाची एक व्युत्पत्ति आहे, त्यावरून 'नाश न पावणारा' असा अर्थ होतो; व 'अश्नुते' अशी अक्षर शब्दाची दुसरी व्युत्पत्ति आहे, त्यावरून 'सर्वं व्याप्त करणारा' असा अर्थ होतो. परमात्मा हा नाश न पावणाराही आहे व सर्वं व्याप्त करणाराही आहे, तेव्हां 'अक्षर' या शब्दाचा परमात्मा असा अर्थ हेण्यास कांहीं हरकत नाहीं.

(सू. ११) शंका :— 'परमात्मा हा सर्वं वस्तुंचे कारण आहे' एवव्यावरूनच जर 'परमात्म्यानें आकाशापर्यंत सर्वं वस्तु धारण केल्या आहेत' असें म्हणत असाल तर सांख्य लोकांच्या मताप्रमाणे प्रधान सर्वांचे कारण आहे, तेव्हां त्या प्रधानानेही आकाशापर्यंत सर्वं वस्तु धारण केल्या आहेत, म्हणून प्रधानाही 'अक्षर' या शब्दाचा अर्थ घेतां येईल. उत्तरः— 'परमात्मा हा सर्वांचे नियमन करतो' असें श्रुतीवरून सिद्ध होत असल्यामुळे परमात्म्यानें सर्वं वस्तु धारण केल्या आहेत असें आम्ही म्हणत आहों. आतां 'सर्वांचे नियमन करणे' हे अचेतन प्रधानात्मा हादून कधीही होणार नाहीं. कारण, 'मृतिका वैगेरे अचेतन वस्तु घटादिकांचे नियमन करतात' असें म्हणै संभवत नाहीं.

(सू. १२) शिवाय, अक्षर म्हणजे परमात्म्यापेक्षां निराळी वस्तु नाहीं असें श्रुतीवरूनच सिद्ध होते. कारण, श्रुतीमध्ये 'हे अक्षर दुसऱ्यानें कोणी पाहिले नसून स्वतः मात्र सर्वाला पाहणारे आहे' असें म्हटले आहे. आतां, प्रधान जरी दुसऱ्यानें कोणी पाहिले नाहीं, तरी प्रधान स्वतः दुसऱ्याला पाहत नाहीं; कारण ते अचेतन आहे. तेव्हां 'अक्षर' या शब्दानें 'प्रधान' घेतां येत नाहीं. तसेच 'अक्षर' या शब्दानें जीवात्मा- ही घेतां येत नाहीं. कारण, 'हा अक्षराहून दुसरा कोणी पाहणारा किंवा ऐकणारा नाही' असें श्रुतीमध्ये सांगितले आहे. जर 'अक्षर' या शब्दानें 'जीवात्मा' घेतला तर त्याहून परमात्मा हा पाहणारा निराळा असल्यामुळे ही श्रुति बरोबर लागणार नाहीं. तसेच, 'अक्षराला डोळे, कान वैगेरे कांहीं नाहीं' असें श्रुतीमध्ये सांगितले आहे; म्हणूनही 'अक्षर' या शब्दानें 'जीवात्मा' घेतां येत नाहीं. कारण, जीवात्मा हा शरीराचा अभिमानी असल्याने त्याला डोळे, कान वैगेरे सर्वं आहे. तेव्हां 'अक्षर' म्हणजे 'परमात्मा'च होय असें सिद्ध शाळे.]

अक्षरमव्यरान्तधृते: ॥ १० ॥

१० अक्षर म्हणजे (परमात्मा होय); कारण ते आकाशापर्यंत (सर्वं वस्तुं —) चे धारण करते. (३)

श्रुति अशी आहे :—‘ कशामध्ये आकाश ओतप्रोत भरले औहे ? ’ तो म्हणाला—हे गार्गी ! ब्राह्मण ज्याला अक्षर असें म्हणतात तें मोठे नाही, लहान नाही, इत्यादि ’ (बृ. ३।८।७-८). आतां, ह्या ठिकार्णीं असा संशय येतो कीं अक्षर या शब्दानें वर्ण ध्यावा किंवा परमात्मा ध्यावा. (पूर्वपक्षाचें म्हणणे असें आहे कीं) अक्षर या शब्दानें वर्णच ध्यावा. कारण अक्षर-समान्त्रीय , इत्यादि ठिकार्णीं अक्षर हा शब्द वर्ण या अर्थीं प्रसिद्ध आहे; व प्रसिद्ध गोष्टीचें उल्लंघन करणे बरोबर नाही. शिवाय, ‘ हें सर्व (जग) ओंकारच आहे ’ (छा. २।२३।४) इत्यादि दुसरीकडच्या श्रुतीमध्यें वर्ण देखील ‘ उपास्य ’ आहे म्हणून तो सर्वांचा आत्मा आहे असें निश्चित केंद्रे अर्हेहि. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर :—अक्षर या शब्दाचा अर्थ परमात्माच होय. कशावरून ? आकाशापर्यंत सर्व वस्तूचे तें धारण करतें यावरून, (म्हणजे) तें अक्षर पृथिवी-पासून आकाशापर्यंत सर्व कार्याचे धारण करतें यावरून. ‘ तीन कालांनी मिळ झालेला जो पृथिव्यादि सर्व विकारांचा समुदाय तो आकाशांत राहतो ’ असें ‘ आकाशामध्येच तो ओतप्रोत भरला आहे ’ (बृ. ३।८।७) ह्या वाक्यांत सांगून पुढे ‘ आकाश कशामध्यें ओतप्रोत भरले आहे ? ’ या प्रश्नाच्या द्वारानें हें अक्षर सांगण्याचा श्रुतीनें उपक्रम केला आहे, व ‘ हे गार्गी ! ह्या अक्षरामध्येच खरोखर आकाश ओतप्रोत भरले आहे ’ (बृ. ३।८।११) या वाक्यांत उपसंहारही तपाच केला आहे. आतां, ‘ आकाशापर्यंत सर्व वस्तू धारण करणे ’ हा धर्म परमात्म्यावांचून इतर ठिकार्णीं संभवत नाही. ‘ हें सर्व (जग) ओंकारच आहे ’ असें जे म्हटले आहे तें देखील ओंकार हा ब्रह्माच्या प्राप्तीचे सार्धन असल्यामुळे त्याचा मोठेपणा दाखविण्याकरितां म्हटले आहे असें जाणावे. तेव्हां ‘ जे नाश पावत नाही ’ तें ‘ अक्षर ’ म्हणजे ‘ नित्य ’, किंवा ‘ जे सर्वांना

१. जनक राजाच्या घरीं यशाकरितां सर्वे क्वाही जमले असतां त्यामध्ये गार्गीनें यशवल्क्याला हा प्रश्न केला आहे. ‘ ओतप्रोत ’ म्हणजे उभे आडवे वैगेर सर्व तज्ज्ञेने.

२. यशवल्क्य.

३. अक्षरांचा म्हणजे वर्णाची समान्याय म्हणजे समुदाय. पाणिनीला शंकरापासून प्राप्त झालेली जीं ‘ अ इ उ ण्, ऋ ल् क् ’ इत्यादि चौदा सूत्रे त्यांना ‘ अक्षर-समान्याय ’ असें म्हणतात, कारण, ह्या सूत्रांमध्ये फक्त वर्णच सांगितले आहेत. ह्या सूत्रांच्या आधारानेंच पाणिनीने व्याकरण रचिले आहे.

४. ओंकार हे ब्रह्माचे चिन्ह आहे, म्हणून तें उपास्य आहे; आणि या उपास्य ओंकारहींची चिन्हावर ब्रह्माच्या सर्वात्मकत्वाचा आरोप केला आहे.

५. ज्याला आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला नाही त्यानें आरंभी ‘ ओम् ’ या वर्णाची उपासना करावी, व तो ‘ ओम् ’ हा वर्ण सर्वात्मरूपी आहे अशी भावना करावी, नंतर त्याला आत्मज्ञान होतें असा क्रम छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितला आहे.

व्याप्त करतें, तें 'अक्षर' म्हणजे 'सर्वव्यापी', या (अक्षर शब्दाच्या दोर्ण अर्थां-) वरून 'अक्षर' या शब्दाने परब्रह्मच घेतले पाहिजे. (१०)

पूर्वप्रश्नाची शंका :—आकाशापर्यंत सर्व वस्तुंचे धारण करणे ही गोष्ट 'कायें कारणाच्या स्वाधीन असतात' या अभिप्रायानेच ब्रह्माचे ठिकाणीं संभवते असें मानीत असाल तर (जगाचे) कारण प्रधान आहे असें म्हणणाऱ्याच्या मर्तींही ती गोष्ट त्या अभिप्रायानें संभवते. मग 'तें आकाशापर्यंत सर्व वस्तुंचे धारण करतें' या गोष्टीवरून 'अक्षर म्हणजे ब्रह्मच होय' असें कशावरून म्हणतां? यावर सूत्रकार उत्तर देतातः—

सा च प्रशासनात् ॥ ११ ॥

११ तें (धारण) तर आज्ञा (सांगितली असल्या -) वरून (पर-
मात्म्याचेच कर्म होय). (३)

आकाशापर्यंत सर्व वस्तुंचे धारण करणे हें तर परमेश्वराचेच कर्म होय. कशावरून ? आज्ञा (सांगितली असल्या—) वरून. 'हे गांगी ! ह्या अक्षराच्या आज्ञेवरूनच सूर्य आणि चंद्र आपआपलीं कामे करतात' (बृ. ३।८।९) इत्यादि श्रुतीमध्ये आज्ञा सांगितली आहे. आतां आज्ञा हें तर परमेश्वराचेच कर्म होय. अचेतनाच्या (प्रधानाच्या) ठिकाणीं आज्ञा (हें कर्म) संभवत नाहीं. कारण, 'घटादिकांचीं जीं मृत्तिका वगैरे अचेतन कारणे तीं घटादि कार्याना आज्ञा करतात' असें दिसून येत नाहीं. (११)

अन्यभावव्यावृत्तेश्च ॥ १२ ॥

१२ अन्यभावव्यावृत्ति केली आहे; म्हणूनही (अक्षर म्हणजे पर-
मात्मा होय). (३)

'अन्यभावव्यावृत्ति केली आहे' या कारणास्तवही 'अक्षर' या शब्दाने ब्रह्मच घेतले पाहिजे, व आकाशापर्यंत सर्व धारण करणे हें त्या (ब्रह्मा-) चेच कर्म होय, दुसरे तोणाचेही नव्हे असें मानले पाहिजे. आतां, अन्यभावव्यावृत्ति म्हणजे काय? (उत्तरः—) अन्याचा जो भाव तो अन्यभाव; त्यापासून जी व्यावृत्ति ती अन्यभावव्यावृत्ति होय. याचा अर्थ असा :—ब्रह्माहून अन्य (म्हणजे भिन्न) अशी जी

६. अक्षर शब्द दोन धार्दंपासून झाला आहे. १ 'क्षर' नाश पावणे. २ अश' व्याप्त करणे.

१. ह्या शब्दाच्या अर्थाबद्दल खालील टीप २ पढा.

२. 'अन्यभाव' म्हणजे निराळेपणा; अर्थात् परमात्म्याहून. त्या निराळेपणापासून व्यावृत्ति म्हणजे भिन्न स्थिति, अर्थात् अक्षराची. तेव्हां परमात्म्याहून जो (इतर वस्तुंचा) निराळेपणा त्यापासून अक्षर भिन्न आहे म्हणजे परमात्मा आणि अक्षर एकच आहे असा फलितार्थ होतो.

जी वस्तु अक्षर या शब्दानें घेतां येईल त्या त्या वस्तूच्या भावापासून (म्हणजे स्वरूपापासून) आकाशापर्यंत सर्व वस्तूच्ये धारण करणाऱ्या ह्या अक्षराची पुढील श्रुतीनें व्यावृत्ति केली आहे: ‘हे गर्गी ! कोणी पाहिलेले नसून स्वतः पाहणारे, ऐकिलेले नसून ऐकणारे, मनन केलेले नसून मनन करणारे, जाणलेले नसून जाणणारे असें तें हें अक्षर होय’ (बृ. ३।८।११). आतां, या श्रुतीत जे ‘पाहिलेले नसणे’, वगैरे निर्देश केले आहेत ते जरी प्रधानाला संभवतात, तरी ‘पाहणारे’, वगैरे निर्देश त्याला संभवत नाहीत; कारण तें अचेतन आहे. तसेच ‘या (अक्षरा-)हून दुसरे कोणी पाहणारे नाही, दुसरे कोणी ऐकणारे नाही, दुसरे कोणी मनन करणारे नाही, दुसरे कोणी जाणणारे नाही’ (बृ. ३।८।११) ह्या वाक्यांत ‘मिन्न मिन्न आसे आहेत’ या गोष्टीचा निषेध केला आहे, म्हणून उपाधीनें युक्त जो जीवात्मा तो देखील अक्षर या शब्दाचा अर्थ नव्हे. शिवाय, ‘ह्या (अक्षरा-)ला डोले नाहीत, कान नाहीत, वाणी नाही, मन नाही’ (बृ. ३।८।८) ह्या वाक्यांत ‘अक्षर उपाधीनें युक्त आहे’ या गोष्टीचा निषेध केला आहे. आणि जीवात्मा हा तर निरुपाधिक मुळीच नाही. तेव्हां अक्षर म्हणजे परब्रह्मच होय असें निश्चित झाले. (१२)

[आतां येथून चौथ्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये तेरावे एकच सूत्र आहे. सारांश :—(स० १३) प्रश्नोपनिषदामध्ये ‘ओम्’ या अक्षराच्या द्वारानें परपुरुषाच्ये ध्यान करावें असें सांगितले आहे. त्या ठिकाणी ‘परपुरुष’ शब्दानें ‘परब्रह्म’ घ्यावें किंवा ‘अपरब्रह्म’ म्हणजे ‘ब्रह्मदेव’ घ्यावा असा संशय येतो. कारण ‘ह्या ओंकाररूप साधनानें परब्रह्म किंवा अपरब्रह्म या दोषापैकी कोणत्या तरी एकाप्रत प्राप्त होतो’ असे मागील वाक्यांत सांगितले आहे. पूर्वपक्षाच्ये म्हणणे असें आहे की येथे ‘परपुरुष’ शब्दानें ‘ब्रह्मदेव’ च घेतला पाहिजे. कारण ‘परपुरुषाच्ये ध्यान करणाऱ्याला ब्रह्मलोक प्राप्त होतो’ असें सांगितले आहे. जर ‘परपुरुष’ शब्दानें ‘परब्रह्म’ घेतलें तर तें सर्व-व्यापी असल्यामुळे त्याच्ये ध्यान करणाऱ्याला ‘ब्रह्मलोक’ हैं लहानसे फल मिळते असें म्हणणे वरोबर नाही. आतां ‘परपुरुष’ शब्दानें ‘ब्रह्मदेव’ घेतला तर त्याला ‘पर’ असें कसें म्हटले असा दोष द्याल तर तो दोष माझेवर येत नाही. कारण, ब्रह्मदेव हा सूत्रात्मा म्हणजे वायुरूपी (सर्वाचा प्राण) असल्यामुळे देहापेक्षां तो पर आहेच; तेव्हां त्याला पर म्हणण्यास. इरकत नाही. यावर सिद्धांताच्ये म्हणणे असें आहे की ‘परपुरुष’ शब्दानें ‘परब्रह्म’ च घेतले पाहिजे. कारण, ‘त्या परपुरुषाला तो उपासक पाहतो.’ अशी पुढे श्रुती आहे. आतां, ज्या वस्तूच्ये ध्यान करावयाचे ती वस्तु अस्तित्वांत नसली तरी चालते. कारण मनानें कल्पिलेल्या वस्तूच्ये देखील ध्यान करतां येतें. पण जी वस्तु पहावयाची ती अस्तित्वांत असलीच पाहिजे. जी कल्पित वस्तु ती खन्या रीतीनें पाहतां येत नाही. वास्तविक दोरी असून तेयें जरी सर्प पाहिला तरी तें सर्पला पाहणे खरे नव्हें. तेव्हां येथे ज्या अर्थी ‘(उपासक) परपुरुषाला पाहतो’ असें म्हटले आहे; त्या अर्थी ‘परपुरुष’ शब्दानें परब्रह्मरूपी खरी वस्तूच घेतली पाहिजे. ब्रह्मदेव हा उपाधीच्या योगानें कल्पित असल्यामुळे त्याला पाहणे खरे नव्हे. शंका :— ‘परपुरुषाच्ये ध्यान करावें’ असें पूर्वी ध्यान-वाक्या-

मध्ये सांगितले आहे; व पुढे ' पर जो जीवघन त्याहून पर अशा पुरुषाला उपासक पाहतो ' असे ईक्षण-वाक्यामध्ये सांगितले आहे. तेव्हां असा फरक असतां दोन्ही ठिकाणचा पुरुष एकच आहे असे कसे म्हणावे ? उत्तर :—पर आणि पुरुष हे शब्द दोन्ही ठिकाणी सारखेच आहेत म्हणून दोन्ही ठिकाणचा पुरुष एकच होय. आतां, जरी ईक्षण-वाक्यामध्ये जीवाला ' पर ' असे म्हटले आहे, तरी त्या ' पर ' या शब्दावरून जीवघन हा ध्यान-वाक्यांतील परपुरुष आहे असे मात्र समजू नये. जीवघन म्हणजे जीवरूपी मूर्ति होय. आतां तो जीव, विषय ईद्रिये वगैरेहून पर असल्यामुळे त्याला येथे ' पर ' असे म्हटले आहे. येथे कांहीं लोक असे म्हणतात की, ' जीवघन ' म्हणजे ' ब्रह्मलोक ' होय. कारण मागच्या वाक्यांत ब्रह्मलोकाचा निर्देश केलेला आहे; व ' जीवांचा घन म्हणजे समुदाय ज्या ठिकाणी आहे ' अशा अर्थाने ब्रह्मलोकाला ' जीवघन ' म्हणतां येते. कारण, ब्रह्मलोकामध्ये असणारा जो ब्रह्मदेव तो जीवसमुदायरूपी आहे; आणि तो ब्रह्मलोक इतर लोकांपेक्षां पर असल्यामुळे त्याला ' पर ' असे म्हणतां येते. तेव्हां जीवघन म्हणजे जीव किंवा ब्रह्मलोक होय. त्याहून पर जो परमात्मा ' परपुरुष ' या शब्दाने ईक्षण-वाक्यामध्ये सांगितला आहे तोच ध्यान-वाक्यामध्ये सांगितला आहे असे सिद्ध होते. शिवाय पुरुषाला ' पर ' असे विशेषण दिले आहे, आणि परपुरुष तर परमात्माच होय असे श्रुतीवरूपनच सिद्ध होत आहे. शिवाय, पूर्वी परब्रह्म आणि अपरब्रह्म असे दोन प्रकार सांगून पुढे ' परपुरुषाचे ध्यान करावै ' असे सांगितले आहे. त्यावरून परपुरुष म्हणजे परब्रह्मच होय. शिवाय, ' जंसा सर्व कात टाकतो तसा पर-पुरुषाचे ध्यान करणारा मनुष्य सर्व पातके टाकून देतो ' असे सांगितले आहे. जर ' परपुरुष ' शब्दाने परमात्म्याहून निराळा पदार्थ घेतला तर त्याचे ध्यान केल्याने सर्व पातके नष्ट होणार नाहीत. आतां परब्रह्माचे ध्यान करणाऱ्याला ब्रह्मलोकरूप लहानसे फल सांगितलेले चुलत नाही असे जे तु म्हटलेस; त्याचे उत्तर असे कीं परब्रह्माचे ध्यान करणाऱ्याला आरंभी ब्रह्मलोक प्राप्त होतो व पुढे क्रमाक्रमाने त्याला तत्त्वज्ञान होऊन तो मुक्त होतो असा येथे श्रुतीचा अभिप्राय आहे. तेव्हां यावरून ' परपुरुष ' म्हणजे ' परब्रह्म ' च होय असे सिद्ध झाले.]

ईक्षतिकर्मव्यपदेशात्तसः ॥ १३ ॥

१३ ईक्षण (क्रिये-) चें कर्म या रूपानें (परम पुरुषाचा) निर्देश
केला असल्यामुळे तो (परम पुरुष परमात्मा होय). (४)

' हे सत्यकामा ! जो ओकार आहे तेंच हे परै आणि अपैर असे ब्रह्म होय, म्हणून ज्ञानी मनुष्य ह्या (ओकाररूप) साधनाने त्या दोहोपैकीं एकाग्रत प्राप्त होतो '

१. पिप्पलाद नामक आचार्य सत्यकामाला उपदेश करतात.
२. निर्गुण.
३. सगुण.

४. जसे देवलामध्ये देवाचे चिन्ह म्हणून देवाची मूर्ति ठेवितात आणि त्या मूर्तीची उपासना केली असतां देव संतुष्ट होतो तसे ओम् हे अक्षर परब्रह्माचे आणि अपर ब्रह्माचे चिन्ह आहे, तेव्हां ओम् या अक्षराची जप-रूपाने उपासना केली असतां पर ब्रह्माची किंवा अपर ब्रह्माची प्राप्ति होते.

(प्र. ५।२) असा उपक्रम करून पुढे श्रुतीमध्ये असें म्हटले आहे:—‘जो पुन्हां त्रिमात्र अशा या ओम् अक्षरानेच हा पुरुषाचे ध्यान करील’ (प्र. ५।५). हा वाक्यामध्ये ध्यानाचा विषय म्हणून जी वस्तु सांगितली आहे ती कोण परब्रह्म आहे किंवा अपरब्रह्म आहे असा येथे संशय येतो. कारण, ‘हा औंकाररूप साधनाने (परब्रह्म किंवा अपरब्रह्म) हा दोहोपैकी एकाप्रत प्राप्त होतो ’ या (पहिल्या) वाक्यावरून ‘दोन्ही ग्रन्थ आहेत ’ असें समजते. आतां पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें आहे की अपरब्रह्म हेयेथे (ध्यानाचा विषय म्हणून) सांगितले आहे. कशावरून ? अशावरून की ‘ तो (उपासक) सूर्यरूपी तेजामध्ये प्रविष्ट होतो, तो सामाच्या योगाने ब्रह्मलोकरूप नेला जातो ’ (प्र. ५।५) या वाक्यांत ते (अपरब्रह्म) जाणणाऱ्याला (ब्रह्मलोकरूप) देशाने मर्यादित झालेले फळ मिळते असें सांगितले आहे. परब्रह्म हेये सर्वव्यापी असल्यामुळे ते जाणणाऱ्याला देशाने मर्यादित झालेले फळ मिळते हेये म्हणणे बरोबर नाहीं. शंका:— अपरब्रह्म घेतले असतां पुरुषाला ‘ पर ’ असें जे विशेषण (प्र. ५।५ या वाक्यांत) दिले आहे ते जुळत नाहीं. (उत्तर:—) हा दोष आमचेवर येत नाहीं, कारण अपरब्रह्माला (देखील) स्थूल शरीरापेक्षां पर असें म्हणतां येते^५. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर:—परब्रह्मच या ठिकाणी ध्यानाचा विषय म्हणून सांगितले आहे. कशावरून ? ईक्षण (-क्रिये) चे कर्म या रूपाने निर्देश केला आहे यावरून. ईक्षण—क्रिया म्हणजे पाहण्याची क्रिया. त्या पाहण्याच्या क्रियेचा जो विषय तो ईक्षण क्रियेचे कर्म होय, ईक्षणक्रियेचे कर्म या रूपानेच ध्येय पुरुषाचा पुढील वाक्यशोषामध्ये निर्देश केला आहे:—‘ हा जो पर जीवधैन त्याहून पर आणि पुरिर्दृश्य अशा पुरुषाला तो (उपासक) पाहतो ’ (प्र. ५।५). आतां अस्तित्वांत नसलेली वस्तु देखील ध्यानक्रियेचे कर्म होते; कारण मनात कलिपलेला पदार्थही ध्यानक्रियेचे कर्म होतो. पण ‘ अस्तित्वांत असलेली वस्तूच पाहणे या क्रियेचे कर्म असते ’ असें लोकामध्ये दृष्टोत्पत्तीस येते. यावरून खन्या ज्ञानाचा विषय जो परमात्मा तोच येथे ईक्षण या क्रियेचे कर्म या रूपाने सांगितला आहे असें समजते. तोच परमात्मा हा (म्हणजे पहिल्या वाक्या—) मध्ये ध्यान करण्यास योग्य अशा रूपाने सांगितला आहे असें त्या वाक्यांत असलेल्या पर आणि पुरुष या दोन शब्दांवरून ओळखतां येते. शंका:—पर असा पुरुष ध्यानक्रियेचा विषय म्हणून सांगितला आहे; आणि पराहून पर असा पुरुष ईक्षणक्रियेचा विषय म्हणून सांगितला आहे; लेढां भलताच पुरुष भलती कडे आहे असें कसे ओळखतां येहील ? उत्तर:—पर आणि पुरुष हे दोन शब्द तर दोन्ही

५. अकार, उकार, आणि मकार अशा या ओम् अक्षराच्या तीन मात्रा आहेत.

६. अपरब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भ होय, हिरण्यगर्भ हा प्राणिमात्राच्या बुद्धीचा समुदाय आहे. आतां सर्व शारीरिक व्यवहार बुद्धीच्या अधीन असल्यामुळे बुद्धि ही शरीरापेक्षां पर (श्रेष्ठ) आहे असें म्हणतां येते.

७. जीवरूप मूर्ति.

८. पुरि म्हणजे (शरीररूपी) नगरामध्ये शय म्हणजे राहणारा.

ठिकाणी सारखेच आहेत. आतां ‘ ध्यान करण्यास योग्य असा जो परपुरुष पहिल्या वाक्यांतं प्रवृत्त आहे त्याचाच दुसऱ्या वाक्यामध्ये जीवधन शब्दानें परामर्श केला आहे ’ असे मुळीच मानतां येत नाही, त्यामुळे त्या पराहून पर असा जो पाहण्यास योग्य पुरुष दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितला आहे तो (पहिल्या वाक्यांतील पर अशा पुरुषाहून) निराळा होऊं शकत नाही. शंका:—तर मग जीवधन म्हणून कोणाला म्हटले आहे ? उत्तर:—जीवरूपी जो घन तो जीवधन होय. घन म्हणजे मूर्ति. मिठाच्या खड्याप्रमाणे परमात्म्याचा उपाधीने फोडून काढलेला जो जीवरूपी खडा, आणि जो, विषय इंद्रिये वैगैरें-द्वन पर, तो या ठिकाणी जीवधन होय. येथे दुसऱ्या लोकांचे म्हणणे असे आहे की ‘ तो सामाच्या योगानें ब्रह्मलोकाप्रत नेला जातो ’ ह्या मागील जवळच्या वाक्यामध्ये ज्याचा निर्देश केला आहे, आणि जो इतर लोकांपेक्षां पर (म्हणून सांगितला) आहे (प्र. ५।७) त्या ब्रह्मलोकाला ह्या ठिकाणी ‘ जीवधन ’ असें म्हटले आहे. कारण, ब्रह्मलोकामध्ये राहणारा आणि सर्वेन्द्रियस्वरूपी असा जो ब्रह्मदेव त्याच्या मध्ये इंद्रियां-सहित सर्व जीवसमुदायाचा समावेश होत असल्यामुळे ब्रह्मलोकाला ‘ जीवधन ’ असे म्हणतां येते. त्या जीवधनाहून पर जो ईक्षण या क्रियेचे कर्म म्हणून सांगितलेला परमात्मा तोच ध्यानक्रियेचे कर्म आहे असे समजते. शिवाय, पुरुषाला ‘ पर ’ असे दिलेले विशेषण परमात्मा घेतला तरच जुळते. कारण, पर-पुरुष हें नांव फक्त एका परमात्म्यालाच देतां येते, कारण त्याहून पर असे दुसरे कांहीं नाही. असे ‘ पुरुषाहून पर असे दुसरे कांहीं नाही ’, तोच शेवट होय, तीच उत्तम गति होय, (का. ३।११) या दुसरीकडच्या श्रुतीत सांगितले आहे. शिवाय ‘ जो ओंकार आहे तें हें पर आणि अपर ब्रह्म होय ’ या वाक्यांत ब्रह्माचे दोन प्रकार दाखवून नंतर ‘ ओंकाराच्या योगाने पर पुरुषाचे ध्यान करावै ’ असे जे श्रुतीत सांगितले आहे त्यावरून ‘ पर पुरुष म्हणजे परब्रह्मच होय ’ असे समजते. शिवाय, ‘ जसा साप त्वचेपासून मुक्त होतो तसाच तो (परपुरुषाला जाणणारा) पातकापासून मुक्त होतो ’ (प्र. ५।५) या वाक्यांत ‘ पातकापासून मुक्त होणे ’ हें जे फल सांगितले आहे त्यावरून (देखील) येथे परमात्माच ध्यान करण्यास योग्य आहे असे समजते. आतां, ‘ देशानें मर्यादित ज्ञालेले फल परमात्म्याचे ध्यान करण्याला जुळत नाही ’ असे जे तुं म्हटले आहेस त्यावर आमचे उत्तर:— त्रिमात्र अशा ओंकाराच्या साधनाने परमात्म्याचे ध्यान करण्याचाला (आरंभी) ब्रह्मलोक-प्राप्ति हें फल मिळते व पुढे क्रमानें त्याला तत्त्वसाक्षात्कार होतो अशा रीतीने त्याला क्रमाने मुक्ति मिळते असे येथे सांगण्याचा अभिप्राय आहे असे समजावै. तेव्हां आमचेवर कांहीं दोष येत नाही. (१३)

[आतां येथून पांचच्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये चौदाच्या सूत्रापासून अठराच्या सूत्रापर्यंत पांच सूत्रे आवृत. सारांश:—(स. १४) छांदोग्य उपनिषदामध्ये ब्रह्मपुरांतील म्हणजे (शरीरांतील) दृदयरूपीं सूक्ष्म कमलाच्या आंत असणाऱ्या दहराकाशाचे घर्णन केले आहे. त्या ठिकाणी ‘ दहराकाश ’ शब्दानें ‘ भूताकाश ’ ध्यावै किंवा

‘જીવાત્મા’ ધ્યાવા કિંવા ‘પરમાત્મા’ ધ્યાવા અસા સંશય યેતો. કારણ, ‘ભૂતાકાશ’ આપિ ‘પરમાત્મા’ યા દોન્હી અર્થી ‘આકાશ’ યા શબ્દાચા પ્રયોગ. આદળતો. તસેચ, ‘બ્રહ્મપુરાંતીલ’ અસે શ્રુતીમધ્યે મ્હટલે આહે આતાં બ્રહ્માચે જે પુર તેં બ્રહ્મપુર મ્હણજે શરીર હોય. પણ ‘બ્રહ્મ’ યા શબ્દાચા ‘જીવ’ હા અર્થ ધ્યાવયાચા, કિંવા ‘પરમાત્મા’ હા અર્થ ધ્યાવયાચા હા નિશ્ચય હોત નસલ્યામુલે જીવાત્મા કિંવા પરમાત્મા યા દોઘાંપૈકીં કોણાલા ‘દહરાકાશ’ મ્હણાવેં અસા સંશય યેતો. આતાં પૂર્વપદ્યાચે મ્હણણે અસે આહે કી ‘આકાશ’ યા શબ્દાને ભૂતાકાશ ધ્યાવેં. કારણ, ‘આકાશ’ યા શબ્દાચા ‘ભૂતાકાશ’ હા અર્થ પ્રસિદ્ધ આહે. આતાં, ત્યા આકાશાલા દહર મ્હણજે સૂક્ષ્મ અસે જે મ્હટેલે આહે તેં ત્યા આકાશાચા હૃદયરૂપી જો આશ્રય તો સૂક્ષ્મ અસલ્યામુલે મ્હટલે આહે. તરેચ, ત્યા દહરાકાશાલા આકાશાચે જે સામ્ય દિલે આહે તેં ‘બહેરચે આકાશ’ વ ‘હૃદયાચ્યા આંતીલ આકાશ’ અસે આકાશાચે દોન ભેદ કલ્પૂન દિલે આહે. આતાં, ‘સ્વર્ગ, પૃથિવી વગેરે ત્યા દહરાકાશાચ્યા આંત આહેત’ અસે જે મ્હટલે આહે તેં ‘પોકળી’ યા રૂપાને સર્વ આકાશ એક અસલ્યામુલે મ્હટલે આહે. કિંવા, ‘દહરાકાશ’ યા શબ્દાને ‘જીવાત્મા’ ધ્યાવા, કારણ શરીરાલા જે ‘બ્રહ્મપુર’ મ્હટલે આહે તેં ‘જીવાચે પુર’ અશા અર્થાનેચ મ્હટલે આહે; કારણ, જીવાનેચ કર્મ કરુન ત્યા કર્માચ્યા ફલાચા ઉપમોગ ઘેણ્યાકરતાં હેં શરીર મિલવિલે આહે. આતાં, ‘બ્રહ્મ’ યા શબ્દાચા ‘જીવ’ અસા જો અર્થ ઘેતલા આહે તો લક્ષ્ણેને ઘેતલા આહે અસે સમજાવે. જર ‘પરબ્રહ્મ’ હા ખરા અર્થ ઘેતલા, તર શરીરાલા ‘બ્રહ્મપુર’ અસે મ્હણતાં યેણાર નાઈ. કારણ, પરબ્રહ્માચે શરીરાવર સ્વામિત્વ નસલ્યામુલે ‘પરબ્રહ્માચે હેં પુર આહે’ અસે મ્હણતાં યેત નાઈ. તેવ્હાં, અર્થાત્તચ ત્યા શરીરામધીલ હૃદયાચ્યા આંત અસણારે જે દહરાકાશ તેંહી જીવાત્માચ હોય, શિવાય, પુરાચા સ્વામી પુરાચા એકા ભાગામધ્યે રાહત અસતો અસે દષ્ટોત્પત્તીસ યેતેં, જસા એસાચા માંવાચા રાજા ત્યા ગંગાવાત્ચ કોઠે તરી રાહત અસતો. મ્હણું હૃદયમધ્યે રાહણારા જીવિચ હોય. આતાં જીવ હા હા શરીરામધીલ હૃદયાચ્યા આંત આહે. કારણ, જીવાચી ઉપાધી જે મન તેં બહુતકરુન હૃદયમધ્યે અસરેં; આપિ પરબ્રહ્મ તર શરીરાચ્યા બોહેર આહે. તેવ્હાં શરીર હેં જીવાચેચ પુર હોય; પરબ્રહ્માચે પુર નન્હે. શિવાય, આકાશાલા ‘સૂક્ષ્મ’ અસે જે મ્હટલે આહે તેં દેસીલ ‘આકાશ’ શબ્દાચા ‘જીવ’ હા અર્થ ઘેતલા તરચ જુલ્લતેં. કારણ ખેતાભૂતરોપનિષદ્ધામધ્યે જીવાટા અંદું શાચ્યા અણકુચીચા દષ્ટાંત દિલા આહે. ‘આકાશ’ યા શબ્દાચા ‘પરબ્રહ્મ’ અસા અર્થ ઘેતલા તર ‘સૂક્ષ્મ’ હા શબ્દ જુલ્લત નાઈ. કારણ, પરબ્રહ્મ હેં સર્વબ્યાપી અસલ્યામુલે ત્યાલા ‘સૂક્ષ્મ’ અસે મ્હણતાં યેત નાઈ. આતાં, જરી જીવ લહાન અસલ્યામુલે ત્યાલા આકાશાચા દિલેલો દષ્ટાંત જુલ્લત નાઈ, તરી જીવ હા બ્રહ્માદ્બૂન નિરાલા નાઈની અશા તાત્પર્યાને તો દિલા આહે અસે સમજાવે. કારણ, બ્રહ્મ હેં આકાશાસારલે મોડેં આહેચ. આતો ‘શોધાવે’ વ ‘જાણપ્યાચી ઇચ્છા કરાવી’ અસે જે શ્રુતીમધ્યે મ્હટલે આહે તેં હા દહરાકાશાચ્યા સંબંધાને મ્હટલે નાઈ, તર ત્યા દહરાકાશાચ્યા આંત જે કાય આહે ત્યાચ્યા સંબંધાને મ્હટલે આહે. જર તેં દહરાકાશાચ્યા સંબંધાને મ્હટલે અસરેં, તર માત્ર ‘દહરાકાશ’ શબ્દાને ‘જીવ’ ઘેતાં આલા નસતા. કારણ જીવાલા સ્વતઃલાચ શોધપ્યાચે કાંઈ કારણ નાઈ વ જીવાલા સ્વતઃચ્યાચ જ્ઞાનાચી ઇચ્છા કરપ્યાચેહી કાંઈ કારણ નાઈ. હ્યાવર સિદ્ધાંતાચે મ્હણણે અસે આહે કી ‘દહરાકાશ’ શબ્દાને ‘પરમાત્માચ’ ઘેતલા પાછિજે. હ્યાચી કારણે શ્રુતીમધીલ શોધટચ્યા વાક્યાવરુનચ સ્પષ્ટ હોત આહેત, તી યેણેપ્રમાણે:- ‘સૂક્ષ્મ હૃદયાચ્યા આંતીલ આકાશ’ અસે મ્હટલે અસલ્યામુલે આકાશ દેસીલ સૂક્ષ્મચ આહે અશી શિવ્યાલા શંકા આલી વ ત્યા હંકેચેં નિષારણ આચાર્યાની આકાશાલા પ્રસિદ્ધ આકાશાચે સામ્ય દેઝન કેલે આહે, યાવરુન આકાશ સૂક્ષ્મ નાઈ અસે સિદ્ધ હોતેં. આપિ

आकाशाचे साम्य दिले असल्यासुळे हैं आकाश भूताकाश नव्हे असे देखील सिद्ध होते; कारण स्वतःशीं साम्य संभवत नाहीं. आतां, आकाश एकच आहे खरें; पण 'बाहेरचे' आणि 'आंतले' असे आकाशाचे दोन भेद कल्पून आंतील आकाशाचे बाहेरच्या आकाशाशीं साम्य संभवते असे जे पूर्वपक्ष्याने म्हटले आहे, त्यावर उत्तर असे आहे की अशा रीतीने आकाशाचे आकाशाशीं साम्य संभवत नाहीं. कारण, 'कलित भेद घेणे' हा शब्दाने परमात्मा घेऊन हैं सर्व वाक्य चालत नाहीं ते येण्ये तो ध्यावा. पण, येण्ये 'आकाश' शब्दाने परमात्मा घेऊन हैं सर्व वाक्य चांगल्या रीतीने लावितां येते; म्हणून तो उपाय करण्याची जरूर नाहीं. शिवाय, जरी दृदयाच्या आंतील आकाश बाहेरच्या आकाशाहून निराळे आहे असे मानले तरी देखील त्या दोहोमध्ये साम्य संभवत नाहींच. कारण ते आंतील आकाश बाहेरच्या आकाशाएवढे मोठे नाहीं. शंका:-परमात्म्याचे देखील आकाशाशीं साम्य संभवत नाहीं. कारण, परमात्मा हा आकाशापेक्षां अधिक मोठा असे शतपथ ब्राह्मणामध्ये सांगितले आहे. उत्तरः—'दहराकाश म्हणून जे काय असेल ते सूक्ष्म आहे; कारण त्याला दृदयाच्या आंत असे म्हटले आहे' अशी जी शंका येते तिचे निराकरण करावे या अभिप्रायाने हैं आकाशाचे साम्य दिले आहे. ते दहराकाश अगदी प्रसिद्ध आकाशाएवढे आहे म्हणजे प्रसिद्ध आकाशापेक्षां मोठे नाहीं असे सांगण्याचा येण्ये अभिप्राय नाहीं. दोन्ही तन्हैच्या अभिप्रायाने हैं म्हटले आहे असे म्हणशील तर ते बरोबर नाहीं. कारण, एकाच वाक्याचे दोन तन्हेचे अभिप्राय मानतां येत नाहींत. आतां जो एक अभिप्राय मानावयाचा तो मात्र आम्ही सांगितलेलाच मानला पाहिजे. कारण, तशीच शंका उत्पन्न होत आहे. शिवाय, 'त्या दहराकाशामध्ये स्वर्ग, पृथिवी वगैरे स्थित आहेत' असे जे श्रुतीमध्ये सांगितले आहे ते दृदयाच्या आंतील आकाशाच्या संबंधाने जुळत नाहीं. शिवाय, 'हा आत्मा पातकापासून मुक्त आहे' इत्यादि ज्या गोष्टी पुढे क्षुतीमध्ये सांगितल्या आहेत त्या भूताकाश-संबंधाने संभवत नाहींत. आतां, 'आत्मा' हा शब्द जरी जीवात्म्याच्या संबंधाने संभवतो, तरी क्षी जीवात्मा येण्ये 'दहराकाश' या शब्दाने घेतां येत नाहीं. कारण, तो सूक्ष्म असल्यासुळे त्याला आकाशाचे साम्य संभवत नाहीं. आतां, जीवात्मा हा परमात्म्याहून निराळा नसल्यासुळे जीवात्म्याला हैं साम्य लावितां येईल अशा समजूतीने 'दहराकाश' या शब्दाने 'जीवात्मा' घेतां येतो असे म्हणशील तर त्यापेक्षां ज्या परमात्म्याला मुख्य रीतीने हैं साम्य संभवते तोच 'दहराकाश' शब्दाने ध्यावा हैं अधिक सुयुक्तिक होय. आतां शरीराला 'ब्रह्मपुर' असे जे म्हटले आहे ते 'परमात्मा' घेऊनच म्हटले आहे. कारण, 'ब्रह्म' या शब्दाचा 'परमात्मा' हाच अर्थ मुख्य आहे. त्या परमात्म्याचा शरीराशीं संबंध आहेच. कारण, 'हा शरीरामध्येच तो उपलब्ध होतो' असे श्रुतीमध्ये अनेक ठिकाणी सांगितले आहे. शिवाय, जरी 'जीवाचे पुर' अशा अर्थाने शरीराला 'ब्रह्मपुर' म्हटले आहे तरी जसे विष्णूचे शालग्राम हैं स्थान आहे तसे शरीरामधील दृदय हैं परमात्म्याचे स्थान आहे असे मानण्यास कांहीच हरकत येत नाहीं. कारण, एका राजाच्या नगरामध्ये दुसरेही अनेक लोक राहत असतात असे लोकामध्येही दृष्टीत्पत्तीस येते, शिवाय, 'त्या आत्म्याच्या शानाने यथेच्छ संचार करतां येतो' असे जे श्रुतीमध्ये अविनाशी फळ सांगितले आहे त्यावरूनही 'दहराकाश' शब्दाने परमात्माच घेतला पाहिजे, जीवात्मा घेतां येत नाहीं. कारण जीवात्म्याच्या शानापासून अविनाशी फळ मिळत नाहीं. आतां, श्रुतीमध्ये 'शोधावें आणि जाणण्याची इच्छा करावी' असे जे म्हटले आहे ते दहराकाशाच्या संबंधाने म्हटलेच नाहीं, तर त्या दहराकाशाच्या आंत जे काय आहे त्याच्या संबंधाने म्हटले आहे असे जे पूर्वपक्ष्याने विधान केले आहे त्यावर उत्तरः—'शोधावें' असे

जें म्हटले आहे तें दहराकाशासंबंधानेच म्हटले आहे असें मानले पाहिजे. नाहीं तर पुढे दहराकाशाचें जें स्वरूप सांगितले आहे तें निरुपयोगी होईल. शंका :— दहराकाशाच्या आंत जें काय आहे त्याच्या संबंधानेच ‘शोधावे’ आणि ‘जाणण्याची इच्छा करावी’ असें म्हटले आहे. आतां दहराकाशाचें जें स्वरूप सांगितले आहे तें बरोबरच आहे. कारण, दहराकाश हें काय आहे तें समजल्याशिवाय त्याच्या आंतील वस्तु शोधतां येत नाहीं, आणि जाणतां येत नाहीं. उत्तर :— असें जर मानले तर दहराकाशाचे स्वरूप सांगून ‘त्याच्या आंत स्वर्ग, पृथिवी वैगैरे स्थित आहेत’ असें सांगितले असल्यामुळे ‘स्वर्ग, पृथिवी वैगैरे शोधावे’ व ‘त्यांनाच जाणण्याची इच्छा करावी’ असें म्हटल्यामारखे होतें; आणि तें तर बरोबर नाहीं. कारण, तशा म्हणण्यानें पुढील वाक्यशेष जुळत नाहीं. वाक्यशेषांत ‘स्वर्ग, पृथिवी वैगैरेचा आश्रय दहराकाश आहे’ असें सांगून पुढे ‘हा आत्मा पातकापासून मुक्त आहे, ह्याचें ज्ञान ज्ञाल्यानें मनुष्य परलोकाप्रत प्राप्त होतो’ असें सांगितले आहे. तेव्हां यावरून आरंभी देखील स्वर्ग, पृथिवी वैगैरेचा आश्रय असा परमात्माच ‘जाणावयास योग्य’ या रूपानें ‘दहराकाश’ या शब्दानें सांगितला आहे असें सिद्ध होतें.

(सू० १५) शिवाय, दहराकाशाच्या वर्णनामध्येच ‘हा ब्रह्मलोकाप्रत प्रत्येक दिवशीं सर्व प्रजा जातात, पण त्या ब्रह्मलोकाला जाणीत नाहीत’ असें सांगितले आहे. ‘निद्रावस्थेभद्र्यें सर्व ब्रह्मप्रत प्राप्त होतात’ असें दुसऱ्या श्रुतीमध्येही सांगितले आहे; आणि लोकामध्यें देखील गाढ झोंप लागलेल्या मनुष्याला ‘हा ब्रह्मस्वरूप झाला’ असें म्हणण्याचा प्रघात आहे. तेव्हां ‘दहराकाश’ या शब्दानें ब्रह्मच घेतले पाहिजे. शिवाय, ‘हा ब्रह्मलोकाप्रत’ हा वाक्यांतील ‘हा’ या सर्वनामानें मानून चालू असलेल्या दहराकाशाचाच परामर्श करून त्यालाच ‘ब्रह्मलोक’ असें म्हटले आहे यावरूनही दहराकाश म्हणजे ब्रह्म असें सिद्ध होतें. आतां ‘ब्रह्मलोक’ म्हणजे ‘ब्रह्मदेवाचा लोक’ असें समजूनये, तर ब्रह्मरूपीच जो लोक तो ब्रह्मलोक म्हणजे परमात्मा असें समजावें. कारण, प्रजा ह्या प्रत्येक दिवशीं ब्रह्मदेवाच्या लोकाप्रत जात नसतात.

(सू० १६) शिवाय, दहराकाशाच्या वर्णनामध्येच ‘हा सर्व लोकांना धारण करणारा केवळ सेतुच आहे’ असें म्हटले आहे. ‘ज्याप्रमाणे सेतु पाण्याच्या लोटाला अडवतो त्याप्रमाणे हा देव, मनुष्य वैगैरे सर्व लोकांचें नियमन करतो, शामुळेच सर्व लोक व्यवस्थित असतात’ असें ह्या श्रुतीचे तात्पर्य आहे. आतां ‘सर्व लोकांचें नियमन करणे’ हा महिमा तर एका परमात्म्याचाच आहे असें बृहदारण्यक उपनिषदामध्यें स्पष्ट सांगितले आहे. तेव्हां दहराकाश म्हणजे परमात्मा असें सिद्ध होतें.

(सू० १७) शिवाय ह्या छांदोग्य उपनिषदामध्येच इतर ठिकाणी ‘आकाश’ शब्दाचा ‘परमात्मा’ या अर्थी प्रयोग अनेक ठिकाणी केलेला आढळतो. पण ‘जीवात्मा’ या अर्थी ‘आकाश’ शब्दाचा प्रयोग श्रुतीमध्यें कोठेही आढळत नाही. तेव्हां ‘दहराकाश’ शब्दानें ‘परमात्माच’ घेतला पाहिजे; जीवात्मा घेतां येत नाही. आतां ‘आकाश’ शब्दाचा ‘भूताकाश’ हा अर्थ जरी प्राप्त आहे, तरी ‘आकाशाचें स्वतःशी साम्य’ वैगैरे गोष्टी संभवत नसल्यामुळे तो अर्थ घेतां येत नाहीं असें पूर्वीच सांगितले आहे.

(सू० १८) येथे पूर्वपक्ष्याचें म्हणणे असें आहे की जें दहराकाशाच्या प्रकरणामध्ये परमात्म्याचें वर्णन केले असल्यामुळे दहराकाश म्हणजे परमात्मा होय असें तुम्ही म्हणतां, तसें दहराकाशाच्या प्रकरणामध्ये जीवात्म्याचेही वर्णन केले असल्यामुळे दहराकाश म्हणजे जीवात्मा

ज्ञेय असे कां म्हणत नाही ? 'हा संप्रसाद (जीव) हा शरीरापासून निघून' इत्यादि वाक्यांमध्ये जीवात्म्याचें वर्णन केलेले स्पष्ट दिसत आहे. कारण 'संप्रसाद' म्हणजे निद्रावस्था असे श्रुती-मध्येच इतर ठिकाणी प्रसिद्ध आहे; आणि ती निद्रावस्था तर जीवालाच संभवते. तसेच 'शरीरापासून निघेण' हे देखील जीवालाच संभवते. कारण, जो शरीराचा आश्रय करतो तोच शरीरापासून निघेल. जसे आकाशाचा आश्रय करणारे जे पक्षी वगैरे तेच आकाशापासून निघतात. आणि शरीराचा आश्रय करणारा तर जीवात्माच होय. तेव्हां जसा 'आकाश' शब्दाचा 'परमात्मा' हा अर्थ लोकामध्ये आढळत नसूनही येथे परमात्म्याचे धर्म सांगितले असल्यामुळे त्या शब्दाचा तो अर्थ घेतला जातो तसा त्या शब्दाचा जीवात्मा हा अर्थ देखील यावर सिद्धांत्याचे म्हणें असे आहे की येथे 'दहराकाश' या शब्दानें जीवात्मा घेतां येत नाही. कारण जीवात्मा हा उपाधीच्या योगानें संकुचित असल्यामुळे त्याला आकाशाचे साम्य दिलेले संभवत नाही; यिवाय त्याला 'पातकरहितत्व' इत्यादि धर्मही संभवत नाहीत. हा गोष्टीचा विचार ह्या अधिकरणाच्या पहिल्या सूत्रामध्येच केला आहे; पण ज्यास्त आलेली शंका दूर व्हावी म्हणून त्या गोष्टीचा येथे पुन्हां विचार केला आहे. आतां, जीवाचे जे दहराकाशाच्या प्रकरणामध्ये वर्णन केले आहे त्याची वाट काय ? या प्रश्नाचे उत्तर सूत्रकार विसाऱ्या सूत्रांत देणार आहेत.]

दहर उत्तरेभ्यः ॥ १४ ॥

१४ पृष्ठील (कारणां-) प्ररूप दहर (आकाश म्हणजे परमात्मा होय). (५)

अशी श्रुती आहे :— 'आतां ह्या ब्रह्मपुरोमध्ये जो हा कमलासौरखा (हृदयरूपी) ल्हान राजवाडा आहे ह्याच्या आंत दहर आकाश आहे; त्याच्यो आंत जे काय आहे तें शोधावें, व तेंच जाणण्याची इच्छा करावी ' (छा. ८।२।१) येथे सूक्ष्म अशा हृदय-कमलामध्ये जे हें दहर आकाश सांगितले आहे तें भूताकाश आहे किंवा जीवात्मा आहे अथवा परमात्मा आहे असा संशय येतो. संशयाचे कारण काय ? कारण असे आहे की ह्या ठिकाणी आकाश व ब्रह्मपुर असे दोन शब्द आहेत. आतां, आकाश या शब्दाचा भूताकाश आणि परमात्मा या दोन्ही अर्थी प्रयोग असलेला दृष्टेत्पत्तीस येतो त्यावरूप दहर म्हणजे भूताकाश किंवा परमात्मा असा संशय येतो. तसेच ब्रह्मपुर म्हणजे काय ? ब्रह्म म्हणजे जीव, त्याचे जे शरीररूपी पुर तें ब्रह्मपुर होय, किंवा परब्रह्माचेच जे (शरीररूपी) पुर तें ब्रह्मपुर होय असा संशय येतो. या संशयामुळे पुढे दुसरा संशय असा येतो की जीव आणि परमात्मा या दोहोपैकीं कोणाला पुरस्वामी समजून त्याला

१. सूक्ष्म.

२. शरीरामध्ये.

३. हृदय हें कमलासारखे असते म्हणून हृदयाला कमलासारखे असे म्हटले आहे.

४. 'त्याच्या' ह्या सर्वनामानें जवळच्या आकाशाचा परामर्श न करतां मागील हृदयरूपी ल्हान राजवाड्याचा परामर्श केला आहे. ह्याचे कारण पुढे स्पष्ट होईल.

दहर आकाश म्हणावे? आतां पूर्वपक्ष्याचें म्हणणे असें आहे की 'आकाश' हा शब्द भूताकाश या अर्थीं प्रसिद्ध असल्यामुळे येथे भूताकाश हाच 'दहर' या शब्दाचा अर्थ आहे असे समजावे. आतां त्या (भूताकाशा-) चा (हृदयरूपो) आश्रय सूक्ष्म आहे म्हणून त्या (भूताकाशा-) लाही 'दहर' म्हणजे सूक्ष्म असे येथे म्हटले आहे. तसेच 'जेवढे हें आकाश आहे तेवढेच हृदयाच्या आंत हें आकाश आहे' (छा. ८।१।३) हा श्रुतीमध्ये जे (आकाशाचे आकाशाशीं) सादृश्य सांगितले आहे तें (आकाश एक असूनही) बाहेरील आणि आंतील असे आकाशाचे दोन भेद कल्पून सांगितले र्याहे. तसेच 'पोकळी' या रूपाने सर्व आकाश एकच असल्यामुळे 'त्या (दहराकाशा-)च्या आंत स्वर्ग, पृथिवी वगैरे राहतात' असे म्हणतां येते. अथवा, 'दहर' या शब्दाने जीवात्माही ध्यावा. कारण, येथे 'ब्रह्मपुर' असा शब्द आहे. हें शरीर जीवाचे पुर आहे; म्हणूनच याला ब्रह्मपुर असे म्हणतात. कारण, तें (शरीर) जीवाने आपल्या कमीने मिळविले आहे. आतां, जीवाला जो येथे ब्रह्म हा शब्द लावला आहे तो गौणी रीतीने लावला आहे असे समजावे. कारण, खरोखरी परब्रह्माचा शरीराशी स्वैस्वामिभावसंबंध नाहीं. 'आतां राजासारखे जे नगराचे त्वामी आहेत ते आपल्या नगराच्या एका भागांत राहतात' असे दृष्टोत्पत्तीस येते म्हणून हृदयामध्ये राहणारा जीवच होय. शिवाय, जीवाला मन ही उपाधि आहे व तें मन बहुतकसून हृदयामध्ये राहते म्हणूनही हृदयाच्या आंत राहणारा जीवच होय. शिवाय, जीवालाच 'तो सूक्ष्म आहे' असे म्हणतां येते. कारण, तो 'अंकुशाच्या अणकुची-एवढा' आहे असे इतर ठिकाणी म्हटले आहे. आतां, 'तो जीव आकाशाएवढा आहे' वगैरे जे म्हटले आहे तें जीव आणि ब्रह्म एक आहेत या अभिप्रायाने म्हटले आहे असे मानतां येईल. शिवाय, हा ठिकाणी 'शोधावे' व 'जाणण्याची इच्छा करावी' असे जे श्रुतीमध्ये सांगितले आहे तें दहराकाशाच्या संबंधाने सांगितले नाहीं. कारण, 'त्या (दहराकाशा-) च्या आंत जे आहे' या वाक्यांत (तें दहराकाश) परब्रह्माचा आधार म्हणून सांगितले आहे. हा (पूर्वपक्षा-) वर आमचे उत्तर:—'दहराकाश' या शब्दाने परमात्माच घेणे रास्त आहे; भूताकाश किंवा जीवात्मा घेणे रास्त नाहीं.

५. म्हणजे हृदयाच्या आंतील आकाश हें हृदयाच्या बाहेरील आकाशाएवढे आहे असे सांगितले आहे.

६. जसे बैलासारख्या बुद्धिमंद मनुष्याला 'हा बैल आहे' असे गौण रीतीने लोक म्हणतात तसें जीव हा ब्रह्मासारखा चेतन असल्यामुळे त्या जीवाला 'ब्रह्म' असे गौण रीतीने म्हटले आहे.

७. स्व म्हणजे आपली (मालमत्ता वगैरे); आणि स्वामी म्हणजे मालक. परमस्तु हें शरीराचा मालक नाहीं.

८. 'त्याच्या आंत काय आहे तें शोधावे' इत्यादि श्रुतींतील 'त्याच्या' हा सर्वनामाने जवलच्या दहराकाशाचा परामर्श होतो असा पूर्वपक्ष्याचा अभिप्राय आहे.

कशावरून ? पुढील म्हणजे वाक्यशेषांत दिलेल्या कारणावरून. उदा०—श्रुतीमध्ये ‘त्या (आचार्या-) ला जर (शिष्य) विचारतील’ असा उपक्रम करून पुढे ‘शोधण्याजोगे व जाणण्याची इच्छा करण्याजोगे त्या- (हृदया-) च्या आंत काय आहे ?’ (छां. ८।१।२) या वाक्यांत शोधण्यास योग्य म्हणून सांगितलेल्या दहराकाशाच्या संबंधाने शंका करून पुढे त्याचे प्रत्युत्तर असें दिले आहे:—‘त्या (आचार्या-) ने असें सांगावे की जेवढे हैं आकाश आहे तेवढेचे हृदयाच्या आंत हैं आकाश आहे. त्या (दहराकाशा-) च्या आंतच स्वर्ग आणि पृथिवी हे दोन्ही राहतात’ (छां. ८।१।३) इत्यादि. ह्या प्रत्युत्तरामध्ये आचार्यांनी हृदयांतील आकाशाला प्रसिद्ध भूताकाशाचे साम्य देऊन ‘सूक्ष्म कमलामध्ये असल्यामुळे आकाश सूक्ष्म आहे अशी जी कल्पना आहे ती चुकीची आहे’ असें दाखविले आहे; व त्यामुळे ‘दहराकाश म्हणजे भूताकाश होय’ या कल्पनेचे (—ही आचार्यांनी) निरसन केले आहे असें समजते. जरी आकाश हा शब्द भूताकाश या अशी प्रसिद्ध आहे तरी त्या आकाशाला आकाशाचाच दृष्टांत देणे बरोबर नाही म्हणून येथे भूताकाश विवक्षित अतेल या शंकेचे निवारण होते. शंका:—जरी आकाश एकच आहे तरी बाहेरचे व आंतले असे आकाशाचे दोन भेद कल्पून त्या दोहोमध्ये सादृश्य संभवते असें (मी पूर्वीच) सांगितले आहे. (उत्तर:—) अशा रीतीने त्या दोहोमध्ये सादृश्य संभवत नाही. कारण ‘कलित भेद घेणे’ हा उपाय जेथे दुसरा कोणताच उपाय चालू नाही तेथेच स्वीकार्य आहे. शिवाय, भेदाची कल्पना करून आकाशाचे सादृश्य वर्णन करणाऱ्या (पूर्वपक्ष्या-) च्या मर्ती आंतील आकाश संकुचित असल्यामुळे त्याला बाहेरच्या आकाशाचे परिमाण असणे संभवत नाही. शंका:—‘आकाशापेक्षां परमात्मा मोठा आहे’ (श. ब्रा. १०।६।३।२) अशी दुसरीकडे श्रुति आहे, त्यावरून परमात्म्याला देखील आकाशाचे परिमाण असणे संभवत नाही. (उत्तर:—) हा दोष आमचेवर येत नाही; कारण, ह्या दहराकाशाला कमलाने वेष्टिले असल्यामुळे ‘ते सूक्ष्म आहे’ अशी कल्पना होते; ती कल्पना दूर करणे इतकेचे वरील (साम्य-प्रतिपादक) वाक्याचे तात्पर्य आहे. त्याला प्रसिद्ध आकाशाचेच परिमाण आहे असें सांगण्याविषयी (त्या वाक्याचे तात्पर्य) नाही. बरे, ‘वरील दोन्ही गोष्टी सांगण्या-

९०. ‘त्याच्या’ हा शब्दाने दहराकाशाचा परामर्शी न करतां मागील कमलासारखे जै दृदय त्याचा परामर्श होतो. जर आकाशाचा परामर्श कैला तर त्या आकाशाच्या आंत काय आहे असा आकाशाच्या आंत असणाऱ्या वस्तुसंबंधानें प्रश्न कैला असता; व त्याचे उत्तरही आकाशाच्या आंत असणाऱ्या वस्तुसंबंधानेच दिले असते. पण तसें न देतां उलट आकाशासंबंधानेच उत्तर दिले आहे:—‘जेवढे हैं आकाश आहे तेवढेच हैं हृदयाच्या आंत आकाश आहे’ इत्यादि. एकंदरीत, प्रकृत श्रुतीचा असा अर्थ समजावा की हृदयाच्या आंत आकाश आहे आणि त्या हृदयाच्या आंत आकाश म्हणून जो पदार्थ आहे तोच शोधावा आणि तोच जाणण्याची इच्छा करावी.

विषयी त्या वाक्याचे तात्पर्य आहे, असें मानिले तर वाक्यभेद होईल. शिवाय, (उपाधीमुळे) निराळा कलिपलेला व कमलाने वेष्टित असा जो आकाशाचा एक भाग त्याच्या आंत स्वर्ग, पृथिवी वैगरेंची स्थिति संभवत नाही. तसेच, 'हा आत्मा पातका-पासून मुक्त, जरारहित, मृत्युरहित, शोकरहित, ज्याला क्षुधा नाही, ज्याला तृष्णा नाही, जो सत्यकाम व सत्यसंकल्प आहे' (छ. ८।१५) ह्या श्रुतीत सांगितलेले आत्मत्व, पातकरहितत्व इत्यादि धर्म भूताकाशाचे ठिकाणी संभवत नाहीत. आतां, जरी आत्मा हा शब्द जीवात्म्याला लावितां येतो तरी इतर कारणांवरून 'जीवात्मा येथे विवक्षित असेल' ही शंकाही दूर होते, कारण, जो उपाधीच्या योगाने संकुचित झाला आहे व म्हणून ज्याला अंकुशाच्या अणकुचीची उपमा दिली आहे अशा जीवात्म्याला कमलाने वेष्टित केल्यामुळे प्राप्त झालेला जो सूक्ष्मपणा तो (कोणत्याही कारणाने) दूर करतां येत नाही. आतां, 'जीव हा ब्रह्माहून निराळा नव्हे' अशा अभिप्रायाने त्या जीवाला सर्वव्यापित्व वैगैरे धर्म आहेत असें सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय आहे, असें म्हणशील तर जीवाला त्या ब्रह्माचे स्वरूप आहे म्हणून त्याला सर्वव्यापित्व वैगैरे धर्म आहेत असें सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय आहे, त्या ब्रह्माचेच साक्षात् सर्वव्यापित्व वैगैरे धर्म आहेत असें सांगण्याचा श्रुतीचा येथे अभिप्राय आहे असें मानणे अधिक संयुक्तिक होय. आतां, आणखी जें तूं म्हटले आहेस कीं ब्रह्मपुर म्हणजे जीवाचे पुर होय, आणि तो जीव ह्या (शरीररूपी) पुराचा स्वामी असून राजाप्रमाणे तोच ह्या पुराच्या एका भागमध्ये राहतो ल्यावर आमचे उत्तरः—शरीर हें प्रब्रह्माचेच पुर आहे म्हणून शरीराला ब्रह्मपुरत्व म्हणतात. कारण, ब्रह्म या शब्दाचा (परब्रह्म) हा मुख्य अर्थ आहे. शिवाय, शरीर हें ब्रह्मसाक्षात्कार होणाऱ्याचे खल असल्यामुळे ब्रह्माचाही ह्या शरीररूपी पुराशीं संबंध आहेच. कारण, 'तो (उपासक) जीव-समुदायरूपी जो उक्षष (हिरण्यगर्भ) त्याहून उक्षष आणि पुरिशीर्य अशा पुरुषाला पाहतो' (प्र. ५।५), 'तो हा पुरुष सर्वे पुरामध्ये पुरिशय असा आहे' (बृ० २।५।१८) इत्यादि श्रुतीवरून ही गोष्ट स्पष्ट आहे. अथवा, जसा शालग्रामासंनिध विष्णु असतो तसा या (शरीररूपी) जीवाच्या पुराच्याच संनेध ब्रह्म आहे, आणि तेंच प्रकृत वाक्यांत सांगितले आहे असें समजैवे. शिवाय, 'जसे ह्या लोकीं

१०. एकाच वाक्यापासून दोन स्वतंत्र असे अर्थ भासले असतां 'वाक्यभेद' नामक दोष येतो.

११. परंतु 'ब्रह्मपुर' म्हणजे जीवाचे पुर असा अर्थ घेतला असतां 'ब्रह्म' शब्दाचा मुख्य अर्थ न घेतां (जीव ह्या) गौण अर्थ घ्यावा लागतो.

१२. सूत्र १३ टीप ८ पहा.

१३. जरी जीवाचे पुर म्हणून शरीराला ब्रह्मपुर असें म्हटले तरी त्या जीवाच्या पुरामध्ये हृदयाच्या आंत परमात्मा आहे असें मानण्यास कांर्हीच हरकत नाही. उदाहरणार्थः—एखाद्या राजाच्या शहरामध्ये इतर लोक राहूं शकतात.

कर्मानें मिळविलेले सुखोपभोग विनाशी आहेत त्याप्रमाणेच परलोकीही कर्मानें मिळविलेले सुखोपभोग विनाशी आहेत' (छां० ८।१।६) ह्या वाक्यांत ' कर्माचे फल विनाशी आहे' असें सांगून पुढे 'जे ह्या ठिकाणी आत्म्याला आणि (त्या आत्म्याच्या) ज्या खन्या इच्छा त्यांना जाणून (परलोकाप्रत) जातात त्यांचा सर्व लोकांमध्ये स्वेच्छाचौरं होतो' (छां० ८।१।६) ह्या वाक्यांत ' प्रकृत दहराकाशाच्या ज्ञानाचे फल अविनाशी आहे' असें श्रुति सांगते; त्यावरून '(दहराकाश) म्हणजे परमात्माच होय' असें ती सुचविते. आतां, आणखीही जें तू म्हटले आहेस की, 'शोधावें' व ' जाणण्याची इच्छा करावी' असें जें श्रुतीमध्ये सांगितले आहे तें दहराकाशाच्या संबंधानें सांगितले नाही; कारण, तें दहराकाश परत्रज्ञाचा आधार हणून सांगितले आहे; त्यावर आमचे उत्तर :— ' शोधावें ' असें जें सांगितले आहे तें जर दहराकाशाच्या संबंधानें सांगितले नाही तर ' जेवढे हैं आकाश आहे तेवढेच हैं हृदयाच्या आंत आकाश आहे' (छां० ८।१।३) या वाक्यांत जें दहराकाशाचे स्वरूप वर्णिले आहे तें निस्पैर्योगी होईल. शंका :— हैं (आकाशाचे स्वरूप) देखील आंतील वस्तूचे अस्तित्व दाखविण्याकरितांचे वर्णिले आहे. कारण, ' त्याला जर (शिष्य) विचारतील की ह्या ब्रह्मपुरामध्ये जें हैं कमलासारखे दृहरस्यान आहे त्याच्या आंत जें दहराकाश आहे त्याच्या आंत ' शोधावें ' व ' जाणण्याची इच्छा करावी ' असें काय आहे ? ' (छां० ८।१।२) अशी शंका करून पुढे समाधान करतेवेळी आकाशाच्या दृष्टांताचा उपक्रम करून ' स्वर्ग, पृथिवी वैरे त्या दहराकाशाच्या आंत राहतात ' असें सांगितलेले दृष्टोत्पत्तीस येतें. उत्तर :— असें नव्हे. कारण असें मानिले तर ' स्वर्ग, पृथिवी वैरे जे आंत राहतात तेच शोधावे व तेच जाणण्याची इच्छा करावी ' असें सांगितल्यासारखे होईल, मग वाक्यशेष जुळणार नाही. कारण, ' ह्याचे ठिकाणी सर्व इच्छा राहतात, हा आत्मा आहे, हा पातकापासून मुक्त आहे ' या वाक्यांत जें आकाशरूपी स्वर्ग पृथिवी वैरेच्या राहण्याचे ठिकाण प्रकृत आहे त्याला अनुलङ्घनच पुढील वाक्यशेष आहे :— 'जे ह्या ठिकाणी आत्म्याला आणि (त्या आत्म्याच्या) ज्या खन्या इच्छा आहेत त्यांना जाणून (परलोकाप्रत) जातात ' (छां० ८।१।६). आतां, ह्या वाक्यशेषांतील समुच्चय दाखविणाऱ्या ' आणि ' या शब्दाच्या योगानें ' इच्छांचा आधार आत्मा व त्या आत्म्याचे ठिकाणी असलेल्या इच्छा हीं दोन्ही जाणण्यास योग्य आहेत ' असें हा वाक्यशेष सांगतो. यावरून आरंभीच्या वाक्यामध्येही ' हृदयकमलामध्ये असणारे दहराकाशाच आंत राहिलेल्या पृथिवी वैरेशीं सहवर्तमान व खन्या इच्छांशीं सहवर्तमाने ' जाणण्यास योग्य ' या

१४. यथेच्छ वर्तपूक. म्हणजे सुखोपभोग घेतांना त्यांना केव्हांही कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही किंवा त्याच्या स्थिरीत फरक पडत नाही हेच अविनाशी फल होय.

१५. मागील टीप ९ पहा.

રૂપાને સાંગિતલે આહे, અસેં સમજતેં. જાણિ તેં દહરાકાશ તર પૂર્વી સાંગિતલેલ્યા કારણાવરુન પરમાત્માચ હોય. (૧૪)

ગતિશબ્દાભ્યાં તથાહિ દૃષ્ટં લિઙ્ગं ચ ॥ ૧૫ ॥

૧૫ (દહર મ્હણજે પરમાત્માચ હોય.) કારણ, ગતિ (સાંગિતલી આહे) આણિ શબ્દ (-હી) આહે. હીચ (ગતિ ઇતર ઠિકાર્ણી સાંગિતલેલી) દૃષ્ટીસ પડતે, આણિ (હીચ ગતિ) જ્ઞાપક આહે. (૫)

‘પુઢીલ કારણાવરુન દહર મ્હણજે પરમાત્મા હોય’ અસેં પૂર્વી સાંગિતલે આહે. આતાં ત્યા ‘પુઢીલ’ કારણાંચાચ સૂત્રકાર યેણે વિસ્તાર કરતાત. આણખી હ્યા કારણાસ્તવહી દહર મ્હણજે પરમાત્માચ હોય. દહરવાક્યાચા જો વાક્યરોષ આહે ત્યાંત પરમાત્માચીચ પ્રતિપાદક અશી ગતિ સાંગિતલી આહે વ શબ્દ (-હી) આહે. ઉદાહરણાર્થ :—‘હ્યા સર્વે પ્રજા પ્રત્યેક દિવર્ણી હ્યા બ્રહ્મલોકાપ્રત જાત અસૂન દેખીલ (બ્રહ્મલોકાલા ત્યા) જાણીત નાહીંત’ (છાં. ૮।૩।૨) હ્યા વાક્યામધ્યે ‘બ્રહ્મલોક’ યા શબ્દાને પ્રકૃત દહરાચા ઉલ્લેખ કરુન ‘પ્રજા’ યા શબ્દાચા અર્થ જે જીવ તે બ્રહ્મલોકાપ્રત જાતાત અસેં સાંગિતલે આહે; ત્યાવરુન ‘દહર મ્હણજે પરમાત્મા હોય’ અસેં સમજતેં. ‘હે સોભ્ય ! ત્યા વેળીં જીવ સતાર્ણી એક હોતો’ (છાં. ૬।૧।૧) ઇથ્યાદિ ઇતર શ્રુતીમીંદ્યેહી ‘પ્રત્યેક દિવર્ણી સુષુપ્ત્યવસ્થેમધ્યે જીવ બ્રહ્મલોકાપ્રત જાતાત’ હી ગોષ્ઠ સાંગિતલેલી દૃષ્ટીસ પડતે. લોકામધ્યે દેખીલ ગાઢ જોર્પી ગેલેલ્યા મનુષ્યાસંબંધાને ‘હા બ્રહ્મસ્વરૂપ જ્ઞાલા, હા બ્રહ્મપણાપ્રત પોંચલા’ અસેં મ્હણતાત. તસેંચ, પ્રકૃત ‘દહર’ યા અર્થી પ્રયોગ કેલેલા ‘બ્રહ્મલોક’ હા શબ્દ દેખીલ ‘જીવ આણિ ભૂતાકાશ યેણે વિવક્ષિત, અહંતીલ’ હી શંકા દૂર કરુન ‘દહર મ્હણજે પરમાત્મા હોય’ અસેં સુચવિતો. શંકા :—બ્રહ્મલોક શબ્દાચા ‘બ્રહ્મદેવાચા લોક’ અસાહી અર્થ હોઈલ. (ઉત્તર : —) જર ‘બ્રહ્માચા (બ્રહ્મદેવાચા) જો લોક તો બ્રહ્મલોક’ અસા બષ્ટીતપુરુષ સમાસ ધેતલા તર તસા અર્થ હોઈલ. ઘણ ‘બ્રહ્મરૂપચ જો લોક’ અસા કર્મધારય સમાસ ધેતલા મ્હણજે ત્યા શબ્દાવરુન પરબ્રહ્માચીચ પ્રતીતિ હોતે. પ્રત્યેક દિવર્ણી જીવાંના જી બ્રહ્મલોકાપ્રત ગતિ સાંગિતલેલી દૃષ્ટોત્પત્તીસ યેતે તીચ ‘બ્રહ્મલોક હા કર્મધારય સમાસ આહે’ અસેં ધેણ્યાલ જ્ઞાપૈક આહે. કારણ ‘સત્યલોક નાંવાચા જો બ્રહ્મદેવાચા લોક ત્યાપ્રત પ્રત્યેક દિવર્ણી હે જીવ જાતાત’ અશી કલ્પના કરેણે શક્ય નાહીં. (૧૫)

૧. જ્યામધ્યે ‘દહર’ હા શબ્દ આહે ત્યા વાક્યાચા.

૨. હ્યા છાંદોગ્ય ઉપનિષદામધીલચ હ્યા આઠબ્યા અધ્યાયાહૂન ઇતર અશી સહાયા અધ્યાયાંતીલ શ્રુતીમધ્યે.

૩. સૂચક ચિન્હ.

धृतेश महिमोऽस्यास्मिन्नुपलब्धेः ॥ १६ ॥

१६ धृति (सांगितली आहे या-) वरूनही (दहर म्हणजे परमात्मा होय), कारण हा महिमा हा—(परमात्म्या-) चाच (असलेला इतर ठिकाणी) उपलब्ध होत आहे. (५)

धृति (सांगितली आहे) हा कारणावरूनही दहर म्हणजे परमात्माच होय. कसा ? ‘ ह्याच्या आंत दहराकाश आहे ’ असा (दहराकाशाचा) उपक्रम करून, त्याला भूताकाशाचा दृष्टांत देऊन, त्याचे ठिकाणी सर्व पदार्थाची स्थिति सांगून, त्याचे ठिकाणीच आत्म-शब्दाचा प्रयोग करून, ‘त्याचाच पातकरहितत्व वगैरे धर्मशीर्षी संबंध आहे ’ असें सांगून, पुढे त्याचें प्रकरण न सोडतां त्यालाच उद्देशून श्रुतीमध्ये असें म्हटले आहे:—‘ जो (हा वर वर्णिलेला) आत्मा तो हा लोकांचा संकर न व्हावा म्हणून विधृति असा सेतुच आहे ’ (छा. ८।४।१) या वाक्यामध्ये विधृति हा शब्द आत्म-शब्दाचे विशेषण दिले असल्यामुळे ला विधृति या शब्दाचा ‘ धारण करणारा ’ असा अर्थ होतो. कारण, (पाणिनीने) ‘ क्तिच् ’ (म्हणजे ‘ ति ’) हा प्रत्यय ‘ कर्ता ’ या अर्थां सांगितला आहे. तेव्हां, जसा लोकामध्ये देशांतील पिके वाहून जाऊन नयेत म्हणून पाण्याच्या प्रवाहाला धारण करणारा असा सेतु केलेला असतो तसा हा परमात्मा ‘ आध्यात्मिक ’ वगैरे निरनिराक्षया प्रकारच्या जगाचा आणि वर्ण व आश्रम यांचा संकर होऊं नये म्हणून त्यांना धारण करणारा असा केवळ सेतुच आहे. याप्रमाणे या ठिकाणी श्रुतीने प्रकृत दहराचा ‘ धारण करणे ’ हा महिमा दाखविला आहे. आतां, ‘ हा महिमा तर परमात्म्याचाच आहे ’ असें दुसऱ्या श्रुतीवरून उपलब्ध होत आहे. उदा०—‘ हे गर्गी ? या अक्षराच्या (परमात्म्याच्या) आज्ञेवरून सूर्य व चंद्र आप-आपली कामे करतात ’ (बृ. ३।८।९). तसेच, ज्यामध्ये परमात्म्याचेच निश्चयात्मक रतीने वर्णन केले आहे अशा इतर वाक्यामध्ये सुझां असें म्हटले आहे:—‘ हा सर्वांचा ईश्वर आहे, हा भूतांचा पालक आहे, हा या लोकांचा संकर न व्हावा म्हणून त्यांना धारण करणारा सेतुच आहे ’ (बृ. ४।४।१२). याप्रमाणे धृति सांगितली आहे या कारणावरूनही दहर म्हणजे परमात्माच होय. (१६)

प्रसिद्धेश ॥ १७ ॥

१७ प्रसिद्धीवरूनही (दहर म्हणजे परमात्मा होय). (५)

१. धारण करणे.
२. या शब्दाचा अर्थ पुढील भाष्यांतच स्पष्ट केला आहे.
३. जग दोन प्रकारचे आहे. आध्यात्मिक आणि बाध्य. मन, बुद्धि, अहंकार, इच्छा वगैरे आध्यात्मिक जग होय; व शरीर, घट, पट वगैरे बाध्य जग होय.

आणखी या कारणास्तवही परमेश्वरालाच 'या (हृदया-) च्या आंतील दहराकाश' असें म्हटले आहे:—आकाश हा शब्द परमेश्वर या अर्थी प्रसिद्ध आहे. कारण, 'आकाश हेंच नामरूपांचे प्रकाशक आहे' (छां. ८।१४), 'हीं सर्व भूतें आकाशापासूनच उत्पन्न होतात ' (छां. १।२।१) इत्यादे प्रयोग दृष्टीस पडतात. 'जीव' या अर्थीं तर 'आकाश' या शब्दाचा प्रयोग कोठेही आढळत नाहीं. आतां, जरी भूताकाश हा आकाश या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहे तरी '(आकाशाचे आकाशाशीं) साहस्र' , वैरे गोष्टी संभवत नाहीत म्हणून तो अर्थ (येथे) घेतां येत नाहीं असे मींगेच सांगितले आहे. (१७)

इतरपरामर्शात्त्वं इति चेन्नासंभवात् ॥ १८ ॥

१८ इतराचा (जीवाचा) परामर्श केला आहे म्हणून तो (जीव दहर होय) असे म्हणशील तर तसें नाहीं; कारण, असंभव आहे. (५)

जंरं वाक्यशेषावरून 'दहर' या शब्दानें परमात्मा घेतां, तर (त्या परमात्म्याहून) इतर जो जीव त्याचाही वाक्यशेषामध्ये परामर्श केला आहे (म्हणून दहर शब्दानें तोही तुम्ही घ्यावा). उदाहरणार्थ :—'जो हा संप्रसाद (जीव) ह्या शरीरापासून निघून परज्योतीप्रत प्राप्त होऊन स्वतःच्या रूपानें संपन्न होतो हाच आत्मा असे तो म्हणाला ' (छां० ८।३।४). आतां, इतर ठिकाणीं श्रुतीमध्ये ' संप्रसाद ' हा शब्द ' सुषुप्त्यवस्था ' या अर्थी असलेला आढळत असल्यामुळे ह्या ठिकाणीही तो शब्द ' अवस्थानीं युक्त ' अशा जीवाचाच बोध करूं शकतो, निराळ्या अर्थाचा बोध करूं शकत नाहीं. तसेच, शरीर हा जीवाचाच आश्रय असल्यामुळे जीवच त्या शरीरापासून निघूं शकतो. ज्याप्रमाणे आकाश हा वायु वैरेचा आश्रय असल्यामुळे वायु वैरेच त्या आकाशापासून निघूं शकतात त्याप्रमाणेच हें होय. जसा लोकामध्ये आकाश हा शब्द परमेश्वर या अर्थी प्रसिद्ध नसूनही 'आकाश हेंच नामरूपांचे प्रकाशक आहे ' (छां० ८।१४) ह्या श्रुतीमध्ये तो शब्द परमात्म्याचे धर्म जवळ असल्यामुळे परमात्मा ह्या अर्थी घेतला आहे तसा (ह्या ठिकाणी) तो शब्द जीव या अर्थीही घेता येईल. तेव्हां इतराचा (जीवाचा) वाक्यशेषामध्ये परामर्श केला आहे म्हणून ' ह्याच्या आंत दहराकाश आहे ' क्षा वाक्यांत (आकाश या शब्दानें) तो जीवात्माच सांगितला आहे असे म्हणशील तर हें तुझे म्हणणें बरोबर नाहीं (असे आम्ही उत्तर देतों). कशावरून ? असंभव आहे यावरून. बुद्धि वैरे उपाधीच्या योगानें ' मी

१. चौदाव्या सूत्रांत.

२. कृहदारण्यक उपनिषदामध्ये.

संकुचित आहें, असा अभिमान बाळगणाऱ्या जीवाची आकाशाशीं तुलना करतां येत नाहीं. शिवाय, उपाधीच्या धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या (जीवा-) ला पातकरहितल्ल वैगेर धर्मही संभवत नाहीत. ह्या गोष्टीचें (ह्या अधिकरणाऱ्या) पाहिल्या सूत्रामध्ये (ब्र. सू. १।३।१४) प्रतिपादन केलेच आहे. पण ऊऱ्यासौ आलेली शंका दूर व्हावी एवढ्याकरितां त्या गोष्टीचा येणे पुन्हां उपन्यास केश आहे. आतां, ‘ वाक्यशेषामध्ये जो जीवाचा परामर्श केला आहे तो दुसऱ्याकरितां होय ’ असें सूत्रकार पुढे (ब्र. सू. १।३।२०) सांगणारच आहेत. (१८)

[आतां येथून सहाव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये एकोणिसाऱ्या सूत्रापासून एकविसाऱ्या सूत्रापर्यंत तीन सूत्रे आहेत. सारांश :—(सू. १९) येथे पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें आहे की ‘ दहराकाश ’ म्हणजे जीवात्माच असावा. कारण श्रुतीमध्ये पुढे जीवाचेच स्पष्ट वर्णन प्रजापतींने केले आहे :—‘ हा आत्मा पातकांपासून मुक्त आहे ’ असें आरंभी सांगून पुढे ‘ जो हा डोळ्यामध्ये पुरुष दृष्टीस पडतो हा आत्मा ’, ‘ हा च तुला भी पुन्हां समजावून सांगेन ’, ‘ जो हा स्वप्रामध्ये संचार करतो हा आत्मा ’, ‘ जो हा निद्रावस्थेमध्ये असतो हा आत्मा ’ असें सांगितले आहे; आणि शेवटीही ‘ ह्या शरीरापासून निघून जो स्वतःच्या रूपानें संपन्न होतो तो उत्तम पुरुष होय ’ असें म्हटले आहे. तेव्हां ह्यावरून जीवाच्या ठिकाणी परमात्म्याचे सर्व धर्म संभवतातच असें समजेते. म्हणून या ‘ दहराकाश ’ शब्दानें जीवात्माच सांगितला आहे. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असें आहे की ह्या पूर्वपक्ष्याच्या म्हणण्यानें उलट आमचेच मत सिद्ध होत आहे. कारण, जीवानें शरीराचा त्याग केल्यानंतर त्याला स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ति झाली. म्हणजे त्या वेळी जीवाचा जीवपणा नाहीसा होऊन तो परमात्मस्वरूपच होतो; आणि जीवाचे मूळचे खरें स्वरूप हेच आहे. कारण, वास्तविक रीतीने परमात्म्याहून जीवात्मा निराळा नाही. ज्याप्रमाणे एखाद्या खांबावर त्याचे खरें ज्ञान न होतां ‘ हा पुरुष आहे ’ असा भ्रम होतो, त्याप्रमाणे ‘ भीच परमात्मा आहे ’ असें खरें ज्ञान न होतां ‘ भी परमात्म्याहून निराळा आहे ’ असा भ्रम जोंपर्यंत होतो तोंपर्यंत जीवाला जीवपणा आहे. पण ‘ हे जीवा ! दू देह, हंद्रिय, मन व बुद्धि यांचा समुदाय नव्हेस, तू संसारी नाहीस, तर खरोखरी जो चैतन्यस्वरूपी परमात्मा तोच तू आहेस ’ अशा रीतीने श्रुतीने सावध केल्यावरून जीवात्मा हा जेव्हां शरीर वैगेर सर्वांचा अभिमान सोडून आपल्या खन्या स्वरूपाला जाणतो त्या वेळी तो ब्रह्मच होतो. कारण, ‘ जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मरूपच होतो ’ असें मुंडक उपनिषदामध्ये सांगितले आहे. तेव्हां ‘ स्वतःच्या रूपानें संपन्न होतो ’ हें वर्णन जीवावस्थेतील नव्हे; तर जीवाचा जीवपणा गेल्यानंतर त्याला जी परमात्म्याची अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेतील आहे. म्हणजे हें वर्णन परमात्म्याचेच आहे असें सिद्ध होते. शंका :—जर जीव हा मूळचाच परब्रह्मस्वरूप आहे, तर तें स्वरूप त्याला नवीन मिळते हें म्हणणे संभवत नाही. आतां, जसें सोन्याचे मूळचे स्वरूप कांहीं वस्तुंच्या संबंधानें दिसेनासें होऊन कांहीं क्षार टाकल्यानंतर पुन्हां प्रकाशित होतें, किंवा नक्षत्रांचे खरें स्वरूप दिवसा सूर्याच्या संबंधानें दिसेनासें होऊन पुन्हां रात्री प्रकाशित होतें; व त्या वेळी त्या सोन्याला किंवा स्पैनक्षत्रांना तें रूप प्राप्त झाल्यासारखे वाटतें, तसें येथे म्हणावें तर

२. ही ज्यास्त शंका पुढील सूत्रांत सांगितली आहे (२).

तेही संभवत नाहीं. कारण, परमात्म्याचा आकाशाप्रमाणे कोणार्हीही संबंध होत नसल्या-मुळे अमर्क्या वस्तूच्या संबंधानें त्याचें स्वरूप दिसेनासे ज्ञालें आहे असे म्हणतां येत नाही. शिवाय, ' पाहणे, ऐकणे, विचार करणे आणि जाणणे ' हे व्यापारच जीवाचें स्वरूप होय. आणि तें स्वरूप तर शरीराचा त्याग करण्यापूर्वी देखील जीवात्म्याला आहे असे दृष्टेपत्तीस येते. आतां हें स्वरूप जर जीवाला शरीरापासून निघात्यानंतर प्राप्त होतें असे मानलें तर शरीरांदन निघण्यापूर्वी दृष्टेपत्तीस येणारे हे जीवाचे सर्व व्यवहार विशद्द होतील. तेव्हां ' शरीरापासून निघणे ' म्हणजे काय ? तसेच ' स्वतःचे स्वरूप प्राप्त होणे ' म्हणजे काय ? हें कांही समजत नाही. उत्तर :—तुं सांगितलेले जै जीवाचे ' पाहणे ' वैगैरव्यापाररूप स्वरूप तें ' शरीर ' वैगैरे उपाधीकी एक ज्ञात्यासारखें आहे. या उपाधीच्या योगानेच परमात्म्याला जीवपणा आलेला आहे. जसा स्फटिक पांढरा असून त्याला तांबड्या वस्तूच्या संबंधाने तांबडेपणा येतो तसेच हें होय. पण तो तांबडा पदार्थ दूर ज्ञात्यावर स्फटिकाचा तांबडेपणा जाऊन तो पांढरा दिसू लागला म्हणजे लोक ज्याप्रमाणे ' स्फटिकाला स्वतःचे रूप प्राप्त ज्ञालें ' असे म्हणतात, त्याप्रमाणेच ' शरीर ' वैगैरे उपाधी दूर ज्ञात्यावर ' पाहणे ' वैगैरव्यापाररूप जै जीवाचे स्वरूप तें जाऊन त्याला ' मी परमात्मरूप आहें ' असे भासू लागले म्हणजे जीवाला स्वतःचे रूप प्राप्त ज्ञाले असे म्हणण्यास दरकत नाही. हें जै ('मी शरीरापासून भिज आहें' असे) ज्ञान होऊन ' शरीर ' वैगैरे उपाधीचा अभिमान सोडणे, त्यालाच ' शरीरापासून निघणे ' असे म्हणतात. आणि मी परमात्माच आहें असे जै ज्ञान होणे त्यालाच ' स्वतःचे स्वरूप प्राप्त होणे ' असे म्हणतात. एकदरीत, ज्ञान प्राप्त ज्ञात्यानें जीवाला शरीर असलही तें नसल्यासारखेंच आहे असे समजावें. ही गोष्ट काठक उपनिषदावरून आणि भगवद्गीतेवरून सिद्ध होते. याप्रमाणेच जीव आणि परमात्मा यांमध्ये जो भेद भासतो तो देखील अज्ञानामुळेच भासतो. खेर पाहिले तर जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत. कारण, छांदोग्य उपनिषदामध्ये ' जो हा डोळ्यामध्ये पुरुष दृष्टीस पडतो ' असे जीवात्माच्या संबंधाने सांगून पुढे ' हेंच ब्रह्म होय ' असे प्रजापतीने सांगितले आहे. आतां, जै डोळ्यामध्ये प्रतिबिंब दृष्टीस पडते तें ब्रह्माचे चिन्ह म्हणून प्रजापतीने सांगितले आहे असे म्हणवें, तर प्रजापति खेठू बोलणारा आहे असे मानावें लागेल. कारण, आत्म्याचा शोध करण्याकरितां प्रवृत्त ज्ञालेत्या इंद्र व विरोचन यांना आत्म्याचे प्रतिपादन न करितां डोळ्यांतील प्रतिबिंब सांगणे म्हणजे भलेतेच कांहीं तरी सांगणे आहे. तसेच, दुसऱ्यानदां जै स्वप्रावस्थेमध्ये असलेल्या जीवात्म्याचे वर्णन केले आहे तेथेही तो जीवात्मा परमात्म्याहून निराळा आहे असे मानू नये. कारण, ' हत्ता तुला भी पुन्हा समजाऊन सांगेन ' असे त्याच्या पूर्वीच म्हटले आहे. शिवाय, ' स्वप्रावस्थे मी हत्ती पाहिला; पण हल्ली मला तो दिसत नाही ' असा स्वप्रावस्थे पाहिलेल्या वस्तूचा जागेणी मनुष्य निषेध करतो, पण ' स्वप्रांत ज्याने हत्ती पाहिला तोच हत्ती नाही ' असा मात्र निषेध कोणीही करीत नाहीं. यावरून अवस्था शा अनित्य आहेत म्हणजे कायमच्या राहण्याच्या नव्हेत; पण अवस्था ज्याला प्रांत होतात तो मात्र सदा सर्वकाल एकच आहे असे सिद्ध होते. तसेच, पुढे तिसऱ्यानदां जै सुषुप्त्यवस्थेचे वर्णन केले आहे तेथेही ' सुषुप्त्यवस्थेमध्ये कांहीं ज्ञान होत नाही ' असे म्हटले आहे; पण ' ज्ञान जाणणाराच नाही ' असे मात्र सांगितले नाही. आतां सुषुप्त्यवस्थेमध्ये ' ज्ञात्याचाच नाश होतो ' असे श्रुतीमध्ये म्हटले आहे तें गौण रीतीने म्हटले आहे. कारण, सुषुप्त्यवस्थेमध्ये ' ही अमुक वस्तु आहे ' असे विशेष प्रकारचे ज्ञान

होत नसल्यासुळे ज्ञात्याचाच नाश ज्ञात्यासारखा वाटतो. वास्तविक विचार केला तर ‘ज्ञात्याचा आणि त्याच्या सामान्य ज्ञानाचा कधीही नाश होत नाही’ असे बृहदारण्यक उपनिषदावरून सिद्ध होत आहे. तसेच, पुढे चौथ्यानदांही श्रुतीमध्ये ‘सर्व उपार्धीचा संबंध सुटला म्हणजे जीव हा स्वतःच्या रूपानें संपन्न होतो म्हणजे ब्रह्मरूप होतो’ असे जै वर्णिले आहे त्यावरूनही जीवात्मा हा परमात्म्याहून निराळा नव्हे असेच सिद्ध होते. आतां, येथे कांही लोक असे म्हणतात कीं, चौथ्या वेळी प्रजापतीला परमात्माच सांगणे विवक्षित आहे म्हणून ‘हाच तुला मी पुन्हां समजाऊन सांगेन’ ह्या वाक्यामध्ये ‘हा’ या सर्वनामानें जीवाचा परामर्श न करतां आरंभी सांगितलेल्या परमात्म्याचा परामर्श केला आहे असे समजावै. ह्या लोकांच्या मर्तीं ‘हा’ हैं सर्वनाम बरोबर लागत नाही. कारण, तें जवळच्या वस्तूच्चाच परामर्श करणारे आहे. शिवाय, श्रुतीमधील ‘पुन्हां’ हा शब्द लागत नाही. कारण (ह्या लोकांच्या मर्तीं) एकदां सांगितलेली गोष्ट दुसऱ्यानदां सांगितली जात नाही. शिवाय, ‘हाच तुला मी पुन्हां समजाऊन सांगेन’ अशी प्रतिज्ञा कल्न जर प्रजापति प्रत्येक वेळी निरनिराळे सांगेल तर तो ‘लोकांना फसविणारा आहे’ असे मानावै लागेल. तात्पर्य, हैं वर्णन जीवाचेच आहे आणि जीव व परमात्मा एकच आहेत; तेव्हां जीवांचे जै हैं व्यवहारामध्ये ‘पाहणे’ वैगेर-व्यापाररूप खोटे स्वरूप भासते त्याचा ज्ञानानें नाश ज्ञाला म्हणजे त्या जीवाला त्याचे मूळचे खरे स्वरूप प्राप्त होते; म्हणजे तो परब्रह्मरूपच होतो. जेंदू दोरीवर भासलेल्या सर्पांचे ‘हा सर्प नव्हे’ असे ज्ञान ज्ञाले म्हणजे त्या दोरीचे मूळचे स्वरूप दृष्टीस पडते तें खरेच आहे; आणि आमच्यापैकीं देखील कांही लोक असेच मानणारे आहेत, त्या सर्वांचे खंडन करण्याकरतां द्या शारीरक-मीमांसेला सूत्रकारांनी आरंभ केला आहे. या मीमांसेमध्ये असे सिद्ध केले आहे की परमात्मा हा वास्तविक एकच आहे. जसा मायावी मनुष्य आपल्या मायेच्या योगाने अनेक प्रकारचा दृष्टीस पडतो, तसा तो परमात्मा अज्ञानासुळे अनेक प्रकारचा व्यवहारांत भासतो. पण वास्तविक परमात्म्याहून दुसरा कोणी नाही. आतां, मागील सूत्रांमध्ये दहराकाश म्हणजे जीवात्मा नव्हे, तर परमात्मा आहे असे जै सांगितले आहे त्यावरून आणि अशाच प्रकारच्या इतर सूत्रांवरून जीवात्मा आणि परमात्मा या दोघांमध्ये जो भेद सुचिविला जातो त्याची वाट काय असे कोणी म्हणेल तर त्याला आम्ही असे विचारतों कीं ‘जीवात्मा आणि परमात्मा या दोघांमध्ये भेद आहे’ याचा ‘जीवात्म्याहून परमात्मा निराळा आहे’ असा अर्थ समजतोस काय? जर ‘जीवात्म्याहून परमात्मा निराळा आहे’ असा अर्थ समजत असशील तर तें बरोबरच आहे. कारण, कल्पित वस्तूपेक्षां अधिष्ठानभूत वस्तु निराळीच असते. भासलेल्या सर्पांपेक्षां दोरी निराळीच असते; आणि अशा तच्छेचा भेद अवश्य सांगितलाच पाहिजे. त्याशिवाय जीवाच्या खन्या स्वरूपांचे (म्हणजे परमात्मस्वरूपांचे) ज्ञानच होणार नाही. कारण, भासलेल्या सर्पांपेक्षां दोरी निराळी आहे असे ज्याला माहीत नाही त्याला ‘हा सर्प नव्हे, ही दोरी आहे’ असे हजार वेळा सांगितले तरी कांही उपयोग नाही. आतां ‘परमात्म्याहून जीवात्मा निराळा आहे’ असा अर्थ समजत असशील तर मात्र तें बरोबर नाही. कारण हा भेद खोटा आहे, खरा नव्हे. कारण. अधिष्ठानभूत वस्तूपेक्षां कल्पित वस्तु निराळी नसते, दोरीपेक्षां सर्प निराळा नाही. आतां हा भेद तुत्रकारांनी कांही ठिकाणी सांगितला आहे खरा; पण तो भेद खरा आहे असे सांगण्याच्या अभिप्रायानें तो त्यांनी तेथें सांगितला नाही, तर लोकामध्ये अज्ञानासुळे प्रचलित

असलेल्या त्या भेदाचा सूत्रकारांनी तेर्थे केवळ अनुवाद केला आहे. अनुवाद करण्याचे कारण इतकेचं कीं, हा खोटा भेद घेऊनच जे श्रुतीमधील कर्मविधी प्रवृत्त झाले आहेत ते आम्हांला विरुद्ध नाहीत असें लोकांच्या धावांत यावे. पण शास्त्राचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे ‘परमात्मा एक आहे हैं दाखविणे’ हाच होय. ही गोष्ट पूर्वीच्या (१११३०) सूत्रावरूनच सिद्ध होते. आतां ‘अद्वैत मानले असतां कर्मविधीशीं विरोध घेतो’ या गोष्टीचे समाधान आम्ही मांगे (१११४) केलेच आहे.

(सू० २०) ‘जर दहराकाश म्हणजे जीवात्मा नव्हे, तर त्या दहराकाशात्म्या प्रकरणामध्ये जैं जीवाचे वर्णन केले आहे तें फुकट होईल’ अशी शंका घेऊ नये. कारण त्या वर्णनाचे तात्पर्य परमात्म्याचे प्रतिपादन करण्याविषयीचा आहे. तें असें—‘संप्रसाद’ या शब्दानें सांगितलेला जीवात्मा हा जाग्रदवस्थेमध्ये देह, इंद्रिये वगैरेचा मालक होऊन त्या वासनेने स्वप्रांचाही अनुभव घेऊन दमतो; तेव्हां, अशा स्थितीत कोणाला तरी शरण जावें या इच्छेने तो स्थूलदेह आणि लिंगदेह या दोघांचाही अभिमान सोडून सुषुप्त्यवस्थेमध्ये स्वतःच्या रूपानें युक्त होतो. आतां ‘जैं स्वतःचे रूप जीवाला प्राप्त होतें तोच पापरहित असा परमात्मा होय, व म्हणून तोच उपासना करण्यास योग्य आहे’ असें सांगण्याकरितांच येथे जीवाचा परामर्श केला आहे.

(सू० २१) “आतां ‘आकाश’ या शब्दाचा जर ‘परमात्मा’ असा अर्थ घेतला, तर त्याला ‘दहर’ म्हणजे ‘सूक्ष्म’ असें म्हणतां येणार नाही; कारण, परमात्मा हा सर्वव्यापी आहे” असें जैं पूर्वपक्ष्याने म्हटले आहे; त्याचे उत्तर पूर्वी (ब्र. सू. ११२१७ मध्ये) सांगितलेच आहे कीं जरी परमात्मा सर्वव्यापी आहे, तरी हृदयामध्ये त्याचा साक्षात्कार होत असल्या-मुळे हृदयरूपी उपाधीच्या योगाने त्याला ‘सूक्ष्म’ असें गौण रीतीने म्हणतां येते; खन्या रीतीने म्हणतां येत नाही. ही गोष्ट श्रुतीनेच येये परमात्म्याला प्रसिद्ध आकाशाचे साम्य देऊन सुचविली आहे. एकंदरीत, दहराकाश म्हणजे परमात्मा होय असें सिद्ध झाले.

उत्तराच्चेदाविभूतस्वरूपस्तु ॥ १९ ॥

१९ पुढील (वाक्यां -) वरून (दहर-वाक्यांत जीव विवक्षित आहे) असे म्हणशील तर (त्यावर आमचे उत्तर :-) पण आविभूतस्वरूप (असाच जीव तेर्थे विवक्षित आहे). (६)

इतराचा (जीवाचा) परामर्श केला आहे म्हणून (जीव विवक्षित आहे अशी) जी जीवाबद्दल शंका आली होती ती ‘असंभव आहे’ या कारणावरून दूर केली. आतां, ज्याप्रमाणे मृत झालेला मनुष्य अमृत शिंपडले असतां पुन्हां उठतो त्याप्रमाणे पुढील प्रजापतीच्या वाक्यावरून जीवाबद्दलची शंका पुन्हां येथे उद्भवते. कारण, ‘जो आत्मा पातकापासून मुक्त आहे’ (छा. ८।७।१) या वाक्यांत जो पापरहितत्व वैरे

१. या शब्दाचा अर्थ पुढील भाष्यांतच स्पष्ट केला आहे.

२. देवापैकीं इंद्र आणि दैत्यापैकीं विरोचन हे दोषे आत्म्याचे ज्ञान करून घेण्या-करिता प्रजापतीकडे गेले, प्रजापतीने सांगितले कीं जो डोळ्यांत पुरुष दृष्टीस पडतो तोच आत्मा होय. तरेच एक पाण्याने भरलेले मटके (उदशराव) आणून त्यांत काय दिसते तें पहा असें

धर्मानीं युक्त असा आत्मा सांगितला आहे तोच शोधावा व तोच जाणण्याची इच्छा करावी अशी प्रतिज्ञा करून पुढे 'जो हा डोळ्यामध्ये पुरुष दृष्टीस पडतो तो हा आत्मा' (छां. ८।७।४) या वाक्यांत प्रजापतीने डोळ्यामध्ये असणारा दृष्टा जो जीवात्मा त्याचा निर्देश केला आहे. (त्यानंतरही) 'हाच (जीव) तुला मी पुन्हां समजावून सांगेन' (छां. ८।९।३—८।१०।४) या वाक्यांत त्या जीवाचाच पुन्हां पुन्हां परामर्श करून 'जो हा स्वप्नावस्थेमध्ये (खिया वैरेंकडून) सेवा घेत संचार करतो तो हा आत्मा' (छां. ८।१०।१) आणि 'ज्या वेळी निश्चेष्ट आणि झोपी गेलेला आणि प्रसन्न असा (मनुष्य) स्वप्न पहात नाहीं तो हा आत्मा' (छां. ८।११।१) या वाक्यांत निरन्तराळ्या अवस्थामध्ये असलेला जीवच सांगितला आहे. 'हें अमृत आहे, हें निर्भय-स्थान आहे, हें ब्रह्म आहे' असें (जें) वाक्य (वरील दोन वाक्यांना जोडले आहे तें) पापरहितत्व वैरे धर्म जीवालाच आहेत असें दाखवते. तसेच पुढेही "अरेरे !! हल्ली हा खरोखर 'हा मी आहे' असें आपणाला जाणीत नाहीं व ह्या भूतांनाही

त्याने सांगितले. त्या दोघांनी तसें केले व आमचे प्रतिविव वाण्यांत दिसते असें ते म्हणाले. तेव्हां तें प्रतिविवच आत्मा होय असें प्रजापतीने सांगितले. मग दोघेजण आपल्याला आत्मा समजला असें जाणून आपआपल्या धर्मी जाण्यास निघाले. विरोचनानें त्या आत्म्याचा सर्व दैत्यांना उपदेश केला. पण इंद्राला वार्टेंत शंका आली कीं आपल्या देहाचे प्रतिविव म्हणजे कांही खरा आत्मा नाहीं; कारण, देह नष्ट ज्ञात्याबरोबर प्रतिविव नष्ट होणारच. म्हणून तो इंद्र पुन्हां प्रजापतीकडे परत गेला आणि म्हणाला कीं तुम्हीं मला खरा आत्मा सांगितला असें मला वाटत नाहीं. प्रजापतीने म्हटले कीं तुं मजजवळ आणखी कांहीं दिवस रहा म्हणजे मग मी तुला पुन्हां आत्मा समजावून सांगेन. इंद्रानें तसें केल्यावर प्रजापति म्हणाला:—जो स्वप्नामध्ये यथेच्छ संचार करतो तो आत्मा होय. आतां आपल्याला खरा आत्मा समजला असें वाटून इंद्र धर्मी जाण्यास निघाला. पण वार्टेंत त्याला पुन्हां शंका आली कीं स्वप्नांत संचार करणारा खरा आत्मा नव्हे. कारण, स्वप्नांत मनुष्याला दुःख होते व तो रडतो तेव्हां रडणारा पुरुष हा कांही खरा आत्मा नाहीं. म्हणून तो पुन्हां प्रजापतीकडे परत गेला, आणि म्हणाला कीं तुम्हीं मला खरा आत्मा सांगितला नाहीं. प्रजापतीने उत्तर दिले कीं तुं आणखी कांहीं दिवस मजजवळ रहा म्हणजे मी पुन्हां तुला आत्मा समजावून सांगेन. इंद्रानें तसें केल्यावर प्रजापति म्हणाला:—जेव्हां गाढ झोप लागून मनुष्य निश्चेष्ट पडतो आणि कांहीं स्वप्न पहात नाहीं तो आत्मा होय. आतां, आपल्याला खरा आत्मा समजला असें वाटून इंद्र धर्मी जाण्यास निघाला. पण वार्टेंत त्याला पुन्हां शंका आली कीं सुषुप्त्यवस्थेमध्ये मनुष्याला आपले किंवा दुसऱ्या कोणत्याही वस्तूचे भान होत नाहीं; तो मनुष्य मेल्यासारखाच होतो; तेव्हां तो खरा आत्मा नव्हे. म्हणून तो पुन्हां प्रजापतीकडे परत गेला आणि म्हणाला कीं तुम्हीं मला खरा आत्मा सांगितला नाहीं. प्रजापतीने उत्तर दिले कीं तुं आणखी कांहीं दिवस मजजवळ रहा म्हणजे मग मी तुला खरा आत्माच समजावून सांगेन, मलती गोष्ठ सांगणार नाहीं. इंद्रानें तसें केल्यावर प्रजापति म्हणाला:—हें शरीर मर्यां आहे.....हा संप्रसाद (जीव) या शरीरापासून निघून परज्योतीप्रत प्रात होऊन स्वतःच्या रूपानें संपन्न होतो इत्यादि. (छां. ८।७।१२).

जाणीत नाही' '(छां. ८१११) या (इंद्राच्या) वाक्यावरून सुषुप्त्यवस्थेमधील दोषै जाणून ' हाच (जीव) तुला मी पुन्हां समजावून सांगेन, ह्याहून भल्टे कांहीं समजावून सांगणार नाही' (छां. ८११२) असा प्रजापतीने उपक्रम केला आहे; आणि पुढे (' हें इंद्र ! हें शरीर मर्त्य आहे ' या वाक्यांत) जीवाचा जो शरीराशी संबंध आहे त्याची निदा करून पुढे ' जो हा संप्रसाद (जीव) ह्या शरीरापासून निघून परज्योतीप्रत प्राप्त होऊन स्वतःच्या रूपानें संपन्न होतो तो पुरुष होय ' (छां. ८१२१३). या वाक्यांत ' शरीरापासून उत्खित झालेला जीवच उत्तम पुरुष आहे ' असे दाखविले आहे. तेव्हां यावरून जीवाचे ठिकाणी परमात्म्याचे धर्म संभवतात. म्हणून ' ह्याच्या आंत दहराकाशा आहे ' ह्या वाक्यांत जीवात्माच सांगितला आहे असे जर कोणी म्हणेल तर त्यावर आमचे उत्तर :— ' पण आविर्भूतस्वरूप (असाच जीव तेथे विवक्षित आहे ' ह्या सूत्रांतील) ' पण ' हा शब्द पूर्वपक्षाचें निराकरण करण्याकरितां घातला आहे. म्हणजे, तात्पर्यार्थ असा कीं, पुढील (प्रजापतीच्या) वाक्यांवरूनही या दहर-वाक्यांत जीव विवक्षित असेल अशी शंका संभवत नाही. कशावरून ? अशावरून कीं, त्या (पुढील वाक्या-) मध्येही आविर्भूतस्वरूप असाच जीव विवक्षित आहे. आविर्भूत (म्हणजे प्रकट झालेले) आहे स्वरूप ज्याचें तो ' आविर्भूतस्वरूप ' होय. (त्याला सूत्रामध्ये) जे जीव असे म्हटले आहे तें (ब्रह्मरूपी होण्या-) पूर्वीची जी (जीवाची) अवस्था तिला अनुलक्षून म्हटले आहे. प्रजापतीच्या वाक्याचें तात्पर्य असे :— ' जो हा डोळ्यामध्ये ' या वाक्यांत डोळ्यामध्ये असणाऱ्या द्रष्ट्याचा निर्देश करून पुढे उदशराव-ब्राह्मण-ग्रंथामध्ये ' ह्या द्रष्ट्याचे शरीर हें स्वरूप आहे ' या गोष्टीचे निराकरण करून ' हाच (जीव) तुला ० ' ह्या वाक्यांत ' समजावून सांगण्यास योग्य ' अशा रूपानें पुन्हां पुन्हां त्या द्रष्ट्याचाच परामर्श करून स्वप्रावस्था व सुषुप्त्यवस्था त्या द्रष्ट्यालाच आहेत असे क्रमाक्रमानें सांगून पुढे ' परज्योतीप्रत प्राप्त होऊन स्वतःच्या रूपानें संपन्न होतो ' या वाक्यांत जे ह्या- (जीवा-) चे परब्रह्मरूपी खरे स्वरूप त्या रूपानेच ह्या जीवाचे प्रतिपादन केले आहे. जीव या रूपानें केले नाही. ' प्राप्त होण्यास योग्य या रूपानें जी परज्योति श्रुतीमध्ये सांगितली आहे ती परब्रह्म होय. तीच पापराहितत्व वगैरे धर्मानीं युक्त होय, आणि तीच

३. ' कोणत्याही वस्तुला न जाणें ' ह्या दोष.

४. जीवाचे खरे स्वरूप प्रकट क्षाले म्हणजे जीव ब्रह्मरूपी होतो; मग त्याला जीव असे म्हणतां येत नाही. तेव्हां ब्रह्मरूप होण्यापूर्वीच्या स्थितीला अनुलक्षून येथे जीव असे म्हटले आहे. आतां सूत्रामध्ये जरी जीव हा शब्द प्रस्त्रक्ष घालेला नाहीं तरी ' आविर्भूतस्वरूप ' हें विशेषण जीवालाच संभवत असल्यामुळे सूत्रांत जीव शब्द अध्याहृत आहे असे समजावें.

५. प्रजापतीने इंद्र आणि विरोचन या दोषांना उदकानें भरलेल्या शरावामध्ये म्हणजे थाळ्यामध्ये आपले रूप पहावयास सांगितले आहे. हे वर्णन छांदोग्य उपनिषदाच्या आठव्या अध्यायाच्या आठव्या खंडामध्ये केले आहे. त्या खंडाला ' उदशराव-ब्राह्मण-ग्रंथ ' म्हणतात.

‘ तें तू आहेस ’ (छां. ६।८।७) इत्यादि श्रुतीवरून जीवाचे खरे स्वरूप होय. उपाधीच्या योगानें कल्पिलेले जें (जीवरूपी) स्वरूप तें जीवाचे खरे स्वरूप नव्हे. स्तंभाचे ठिकाणी हा पुरुष आहे अशी जी बुद्धि तिच्या सारखीच ही द्वैतरूपी अविद्या आहे. त्या अविद्येची निवृत्ति करून कूटस्थनित्य आणि चैतन्यरूपी अशा आत्म्याला ‘ मी ब्रह्म आहें ’ या रूपानें जोपर्यंत हा जीव जाणीत नाहीं तोपर्यंत जीवाला जीवत्व आहे; परंतु ज्या वेळीं श्रुति, जीवाला शरीर, इंद्रिये, मन व बुद्धि हयांच्या समुदायापासून व्यावृत्त करून ‘ तू (जीव) शरीर, इंद्रिये, मन व बुद्धि यांचा समुदाय नव्हेस, तू संसारी नाहीस, तर तें जें सत्य— तो (जो) केवळ चैतन्यस्वरूपी आत्मा— तो तू आहेस ’ असा जीवाला बोध करते, त्या वेळीं कूटस्थनित्य आणि चैतन्यस्वरूपी अशा आत्म्याला जाणून ह्या शरीर वैगैरे विषयीच्या अभिमानापासून दूर होऊन तों जीवच कूटस्थनित्य आणि चैतन्यस्वरूपी असा आत्मा होतो असे ‘ जो परब्रह्माला जाणतो तो परब्रह्मच होतो ’ (मुं. ३।२।९) इत्यादि श्रुतीवरून समजते; आणि हेच ह्या(जीवा-) चे खरे स्वरूप होय; व ह्याच्या योगानेच हा जीव शरीरापासून निघून स्वतःच्या रूपानें संपन्न होतो. (शंका: —) स्वतःच्या रूपानें स्वतःच संपन्न होणे ही गोष्ट कूटस्थनित्य अशा आत्म्याला कशी संभवते ? सुवर्ण वैगैरे वस्तूचे स्वरूप इतर पदार्थाच्या संपर्कामुळे लोपून गेले म्हणजे त्या वस्तूचे विशेष धर्म स्पष्ट दिसत नाहीत त्या वेळीं त्या वस्तू क्षार टाकून शुद्ध केल्या म्हणजे त्या पुन्हां स्वतःच्या रूपानें संपन्न होतात; तसेच दिवसां ज्यांचा प्रकाश (सूर्यप्रकाशामुळे) लोपून जातो असे तोरे वैगैरे पदार्थ देखील रात्री त्या लोपविणाऱ्या प्रकाशाचा वियोग झाला म्हणजे पुन्हां स्वतःच्या रूपानें संपन्न होतात. परंतु त्याप्रमाणे नित्य अशी जी आत्म्याची चैतन्यरूपी ज्योति तिचा कोणाकहूनही लोप होण्याचा संभव नाही. कारण, आकाशाप्रमाणे त्या ज्योतीचा कोणार्थीही संसर्ग नाही. शिवाय, दृष्ट गोष्टीशीं विरोध येतो म्हणूनही (जीव स्वतःच्या रूपानें संपन्न होतो असे म्हणतां येत नाही). कारण, पाहणे, ऐकणे, मनन करणे व जाणणे हे व्यापारच जीवाचे स्वरूप होय; आणि तें स्वरूप तर शरीरांतून न निघतां देखील जीवां नेहमीं सिद्धच आहे असे दृष्टोत्पत्तीपुढे येते. कारण, सर्व जीव हे पाहणारे, मनन करणारे व जाणणारे या रूपानेच (जगांत) व्यवहार करीत असतात. अशा रूपानें जर ते व्यवहार करणार नाहीत तर त्याच्या हातून जगांतील कोणताच व्यवहार होणार नाही. आतां, तें रूप जर शरीरापासून निघालेल्या जीवालाच प्राप्त होते असे मानले तर शरीरांतून निघण्यापूर्वी दृष्टोत्पत्तीस येणारे जीवाचे सर्व व्यवहार विरुद्ध होतील. म्हणून भी विचारतों कीं शरीरापासून निघणे म्हणजे काय ? तसेच स्वतःच्या रूपानें संपन्न होणे म्हणजे काय ? ह्या- (प्रश्ना-) चे उत्तर:—भेदज्ञान उत्पन्न होण्या-

६. शरीर वैगैरे उपार्धीच्या योगाने.

७. शरीर वैगैरे उपार्धी आणि आत्मा हे परस्परांपासून भिन्न आहेत असे ज्ञान.

पूर्वीं पाहणे वैग्रेन्यापारस्त्रप जें जीवाचे ज्ञानमय स्वरूप तें शरीर, इंद्रिये, मन, बुद्धि, विषय व वेदना या उपाधीशीं मिसळले आहे असें भासतें. ज्याप्रमाणे 'स्वच्छपणा व पांढरेपणा' हें जें शुद्ध स्फटिकाचे स्वरूप तें भेदज्ञान उत्पन्न होण्यापूर्वीं तांबळ्या, निळ्या वौरे उपाधीशीं मिसळले आहे असें भासतें; त्याप्रमाणेच वरील गाष्ट होय. परंतु प्रमाणांच्या साहाय्यानें भेदज्ञान उत्पन्न झाले म्हणजे मग मागचा (ज्ञान ज्ञाल्यानंतरचा) स्फटिक 'स्वच्छपणा व पांढरेपणा' ह्या स्वतःच्या रूपानें संपन्न होतो असें म्हणतात. (वास्तविक पाहिले असतां ज्ञानाच्या) पूर्वीं देखील (तो स्फटिक) त्याच रूपानें युक्त आहे. त्याप्रमाणेच देह वौरे उपाधीशीं मिश्रित असल्यासारखा असणारा जो जीव लाला श्रुतीवरून झालेले जें भेदज्ञान तेंच त्याचे 'शरीरापासून निघणे' होय; आणि भेदज्ञानाचे फल जें केवळ आत्मस्वरूपाचे ज्ञान तेंच त्याचे 'स्वतःज्या रूपानें संपन्न होणे' होय. अशा प्रकारचे जें भेदज्ञान आणि अभेदज्ञान त्यांच्या योगानेच आत्म्याला अशारीरत्व आणि सशरीरत्व हीं क्रमाने प्राप्त होतात, असें 'शरीरामध्ये असून त्याला शरीर नाही' (का. १।२।२२) या ऋचेवरून सिद्ध होतें. 'हें अर्जुना ! आत्मा शरीरामध्ये असूनही कांहीं करीत नाहीं आणि कशानेही लिस होत नाहीं' (भ. गी १३।३१) ह्या सृष्टीमध्ये देखील शरीर असणे आणि शरीर नसणे या दोन स्थितीमुळे कांहीं फरक होत नाहीं असेच सांगितले आहे. तेव्हां भेदज्ञान नसल्यामुळे जीवाचे स्वरूप प्रकट होत नाहीं; पण भेदज्ञानानंतर त्याचे स्वरूप प्रकट होतें; म्हणून त्याला आविर्भूतस्वरूप असें म्हणतात. स्वरूपाचा आविर्भाव होणे व आविर्भाव न होणे या गोष्टी अन्य तज्ज्ञाने संभवत नाहीत. कारण, स्वरूप तें स्वरूपच असतें. अशा रीतीने जीव आणि परमात्मा यांमधील भेद केवळ मिथ्याज्ञानामुळे झालेला आहे, तो भेद वास्तविक नव्हे. कारण आत्मा हा आकाशासारखाच निःसंग आहे. या गोष्टीविषयीं त्या दोघांत कांहीं फरक नाहीं. हें असें कशावरून समजावें ? (अशावरून की) प्रजापतीने 'जो हा डोळ्यामध्ये पुरुष दृष्टीस पडतो' असें सांगून 'हेच अमृत, हेच निर्भयस्थान, हेच ब्रह्म होय' असें सांगितले आहे. आतां डोळ्यामध्ये असणारा प्रसिद्ध दृष्टा, जो दृष्टा या रूपानें जाणला जातो, तो जर अमृत व निर्भय अशा ब्रह्माहून

८. भेदज्ञान (म्हणजे शरीरापासून आत्मा भिन्न आहे असें ज्ञान) झाले म्हणजे मनुष्याला अशारीरत्व प्राप्त होतें; म्हणजे त्याचा शरीरावरचा अभिमान नष्ट होतो. आणि अभेदज्ञान (म्हणजे शरीराहून आत्मा भिन्न नाहीं असें ज्ञान) झाले म्हणजे मनुष्याला सशरीरत्व प्राप्त होतें; म्हणजे त्याचा शरीरावरचा अभिमान नष्ट होत नाहीं.

९. 'शरीर असणे' आणि 'शरीर नसणे' या दोन स्थितींचा सशरीरत्व आणि अशारीरत्व या दोन गोष्टीशीं कांहीं संबंध नाहीं. कारण शरीर असले तरी मनुष्याला भेदज्ञान झाले असतां 'अशारीरत्व' प्राप्त होतें; म्हणजे त्याचा शरीरावरचा अभिमान नष्ट होतो.

१०. निःसंगत्व या गोष्टीविषयीं.

निराळा असेल तर दृष्टा, आणि अमृत व निर्भय असें ब्रहा, यांचे जें सामानाधिकरण्य सांगितले आहे तें सांगितले नसते. आतां डोळ्यामध्ये असणारा प्रतिबिंब-स्वरूपी आत्मा (ब्रह्माचे चिन्ह म्हणून) येयें सांगितला आहे असे म्हणशील तर तसेही म्हणतां येत नाही. कारण, तसें म्हटले तर प्रजापति खोटें बोलणारा आहे असे म्हणावे लैंगेल. तसेच, दुसऱ्या वेळी देखील ‘ जो हा स्वप्रामध्ये (ख्रिया वैगैरेकदून) सेवा घेत संचार करतो ’ (छां० ८।१०।१) या वाक्यांत जो पुरुष सांगितला आहे तो पहिल्या वेळी सांगितलेला जो डोळ्यांमधील दृष्टा पुरुष त्याहून निराळा नव्हे. कारण, ‘ हाच तुला मी समजावून सांगेन ’ (छां० ८।११।३) असा प्रजापतीने उपक्रम केला आहे. शिवाय ‘ आज भीं स्वप्रामध्ये हत्ती पाहिला पण आतां तो मला दिसत नाही ’ अशा रीतीने पाहिलेल्या गोष्टीचाच जाग्रदवस्थेमध्ये मनुष्य निषेध करतो; पण ‘ ज्या भीं स्वप्र पाहिले तोच मी जागा आहें असें पाहतो ’ अशा रीतीने स्वप्रांतील जो पाहणारा तोच जाग्रदवस्थेतील पाहणारा आहे असें तो ओळखतो. तसेच, तिसऱ्या वेळी देखील ‘ अरे अरे ! हल्ली हा खरोखर ‘ हा मी आहें ’ असें आपणाला जाणीत नाही व हथा भूतांनाही जाणीत नाही ’ (छां० ८।११।२) या वाक्यांत प्रजापतीने सुषुष्यवस्थेमध्ये (मनुष्याला) कोणतेही विशेष प्रकारचे ज्ञानै नसते एवढेच सांगितले आहे, पण ज्ञात्याचा निषेध केला नाही. आतां, त्या ठिकाणी जें ‘ नाश-प्रतच प्राप्त होतो ’ (छां० ८।१२।२) असे वाक्य आहे त्याचा देखील ‘ विशेष प्रकारच्या ज्ञानाचा नाश होतो ’ असाच अभिग्राय आहे; ‘ ज्ञात्याच्या ज्ञानाचा कर्धीही लोप होत नाही ’; कारण तें (ज्ञान) अविनैर्शी आहे ’ (बृ. ४।३।३०) अशी दुसरीकडे श्रुति आहे. तसेच, चौथ्या वेळी देखील ‘ हाच तुला मी पुन्हा समजावून सांगेन, ह्याहून भल्लें कांहीं समजावून सांगणार नाही ’ (छां० ८।११।३) असा उपक्रम करून, हे इंद्रा ! हे शरीर विनाशी आहे ’ (छां० ८।१२।१) इत्यादि वाक्यांत आत्म्याला शरीर वैगैरे उपाधीचा संबंध आहे या गोष्टीचा विस्तृत रीतीने निषेध करून, पुढे संप्रसाद या शब्दानें सांगितलेला जो जीव तो ब्रह्मस्वरूपाप्रत प्राप्त होतो असे ‘ तो स्वतःच्या रूपानें संपन्न होतो ’ (छां० ८।१२।३) या वाक्यांत दाखवून, अमृत आणि

११. मागील टीप (अ. १ पा. ३ स. १ टी. १०) पहा.

१२. कारण, ब्रह्माचा शोध करण्याकरितां प्रवृत्त ज्ञालेल्या इंद्र व विरोचन यांना प्रजापतीने ब्रह्म न सांगतां जर डोळ्यांतील प्रतिबिंब सांगितले तर त्यानें कांहीं तरी खोटें सांगितले असे होईल.

१३. ‘ हा घट आहे ’, ‘ हा पट आहे ’, ‘ हा मी आहें ’ इत्यादि जें ज्ञान तें विशेष प्रकारचे ज्ञान दोय.

१४. निद्रावस्थेमध्ये जरी विशेष प्रकारचे ज्ञान होत नाही तरी सामान्य ज्ञान आहेच, म्हणून ज्ञान सर्वदैव असते.

अभयस्वरूपीं जे परब्रह्म त्याहून जीवात्मा निराळा नाहीं असे प्रजापतीने दाखविले आहे.

आतां येथे कांहीं लोकांचे असे मत आहे कीं, हा (चौथ्या) वेळी प्रजापतीला परमात्माच सांगणे विवक्षित आहे. तेव्हां, असे असतां ‘ हाच तुला मी पुन्हां ’ या वाक्यां- (तील ‘ हाच ’ या शब्दा-) ने जीवाचा परामर्श केला आहे असे मानणे न्याय्य नाहीं. म्हणून ते असे मानतात कीं, (प्रजापतीने) आपल्या भाषणाच्या आरंभी जो पापरहितत्व वगैरे धर्मानीं युक्त असा आत्मा सांगितला आहे त्याचाच ‘ हाच तुला मी पुन्हां ’ या वाक्यांत परामर्श केला आहे. हा लोकांना आम्ही असे उत्तर देतों कीं तुमच्या मर्तीं जवळच्या वस्तूचा परामर्श करणारे ‘ हाच तुला मी ’ या वाक्यांतील ‘ हा ’ हें सर्वनाम विरुद्ध होईल. तसेच श्रुतीमधील ‘ पुन्हां ’ हा शब्द विरुद्ध होईल. कारण, (तुमच्या मर्ती) एका वेळी सांगितलेला पदार्थ दुसऱ्या वेळी सांगितला जात नाहीं. शिवाय, ‘ हाच तुला मी पुन्हां ’ अशी प्रतिक्षा करून चौथ्या वेळेच्या खेरीज करून बाकीच्या प्रत्येक वेळी जर प्रजापति निरनिराळ्याच विष्येचे प्रतिपादन करील तर तो प्रजापति फसविणारा आहे. असे म्हणावे लागेल. म्हणून आमचे मत असे आहे कीं, ज्याप्रमाणे एखादा मनुष्याची (सर्प वगैरे विषयांची भ्रांति दूर झाली असता) सर्प वगैरेचे जे ‘ सर्प ’ वगैरे स्वरूप त्याचा नाश होऊन त्या सर्प वगैरेना रज्जु वगैरेचे स्वरूप प्राप्त होते त्याप्रमाणेच. अज्ञानामुळे उपस्थित झालेले, खरें नसणारे, कर्तृ व भोक्ते यांचे जे प्रीति, द्वेष इत्यादि दोष, त्यांनी कल्पित झालेले, आणि अनेक संकटांनी युक्त असें जे जीवाचे स्वरूप त्याचा ज्ञानाच्या योगाने नाश होऊन त्याच्या उलट पापरहितत्व वगैरे धर्मानीं युक्त जे परमात्म्याचे स्वरूप तें जीवाला प्राप्त होते.

येथे दुसरे कांहीं वादी लोक व आमच्या पैकीही कांहीं लोक जीवाचे स्वरूप खरेच आहे असे मानतात. ते सर्व लोक ‘ आत्मा एक आहे ’ हा खन्या मताच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांचे खंडन करण्याकरितां हा शारीरक ग्रंथाला आरंभ केला आहे. हा ग्रंथामध्ये असे प्रतिपादन केले आहे कीं कूटस्थनिय आणि विज्ञानस्वरूप असा एकच परमात्मा अज्ञानरूपी मायेच्या योगाने गारुड्याप्रमाणे अनेक स्तरांनी भासला जातो. वास्ताविक त्याहून निराळा असा विज्ञान-स्वरूप दुसरा आत्मा नाहीं. आतां सूत्र-कारांनी परमात्मपर वाक्यामध्ये जीवाबद्दलची शंका घेऊन ‘ तसें नाहीं, कारण असंभव आहे ’ (११३.१८) इत्यादि सूत्रांत जो त्याचा निषेध केला आहे त्याचा असा अभिप्राय

१५. निरनिराळ्या तीन अवस्थांनी युक्त अशा जीवाचे.

१६. वेदांतमर्तीं ज्ञान हें आत्म्याचे स्वरूप आहे; नैयायिकांच्या मताप्रमाणे आत्म्याचा गुण नाहीं.

आहे :—ज्ञाप्रमाणे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी तळ, मळकट रंग वैरे धर्माचो अज्ञानी लोक कल्पना करतात, त्याप्रमाणे नित्य, स्वच्छ, ज्ञानस्वरूपी, आणि मुक्त अशा स्वभावाचा, कूटस्थनित्य, एक आणि असंग अशा परमात्म्याचे ठिकाणी त्याच्या उल्ट जें जीवाचें रूप त्याची लोकांनी कल्पना केली आहे. तेव्हां ‘ आत्म्याचें ऐक्य प्रतिपादन करणाऱ्या वाक्यांनी आणि युक्तिसिद्ध अशा द्वैत-वादाच्या निषेधांनी ती कल्पना दूर करावी ’ या हेतुर्नेच (सूत्रकारांनी) परमात्मा हा जीवाहून निराळा आहे असे आग्रहपूर्वक सांगितले आहे. वास्तविक पाहतां, जीव हा परमात्म्याहून निराळा आहे असे सांगण्याचा सूत्रकारांचा अभिप्राय नाही; तर, अज्ञानांने कल्पिलेला व लोकामध्ये प्रसिद्ध असलेला जो जीवांचा (परमात्म्याहून) भेद त्याचा फक्त अनुवाद सूत्रकार करीत आहेत. कारण, अशा रीतीने जीवाळा स्वाभाविक असलेल्या कर्तृत्वाचा व भोक्तृत्वाचा अनुवाद करून प्रवृत्त झालेली कर्माचें प्रतिपादन करणारी विधिवाक्ये विरुद्ध होत नाहीत, असे (सूत्रकार) मानीत आहेत. पण, शाश्वामध्ये मुख्य रीतीने प्रतिपादन करण्याचा विषय म्हटला म्हणजे ‘ आत्मा एक आहे ’ हाच होय असे ‘ शाश्वदष्टीने तर वामदेवाप्रमाणे उपदेश आहे ’ (११।३०) इत्यादि सूत्रांत सूत्रकार दाखवीतच आहेत. आतां (अद्वैत मानले असतां) कर्मशास्त्र विरुद्ध होतें या गोष्टीचा परिहार ‘ ज्ञानी आणि अज्ञानी ’ असे लोकांचे दोन भेद करून आम्ही पूर्वीच (अ. १ पा. २ सू. २० पृ. १७५ मध्ये) केला आहे. (१९)

अन्यार्थश्च परामर्शः ॥ २० ॥

२० आणि (वाक्यशेषामध्ये जो जीवाचा) परामर्श (केला आहे तो) दुसऱ्याकरितां होय. (६)

आतां दहर-वाक्यांत ‘ आतां जो हा संप्रदाय ’ इत्यादि वाक्यशेषामध्ये जो जीवाचा परामर्श केलेला पूर्वपक्ष्याने दाखविला आहे तो दहर म्हणजे परमात्मा होय असे मानले असतां निरर्थक होतो. कारण, त्या ठिकाणी जीवाची उपासना सांगितली आहे असे म्हणतां येत नाही, किंवा दहराकाशरूपी विशिष्ट गोष्ट जी प्रकृत आहे ती सांगितली आहे असेही म्हणतां येत नाही. ह्या करितां सूत्रकार म्हणतातः—हा जीवाचा परामर्श दुसऱ्याकरितां आहे म्हणजे हा जो जीवाचा परामर्श केला आहे तो जीवाचें स्वरूप दाखविण्याकरितां केला नाही, तर परमात्म्याचे स्वरूप दाखविण्याकरितां केला आहे. कोणत्या रीतीने ? (ह्या रीतीने :—) ‘ संप्रसाद ’ शब्दानें सांगितलेला जो जीव तो जाग्रदवस्थेतील व्यवहार करतेवेळी शरीरेदियरूपी पिंजऱ्याचा स्वामी होऊन शरीराच्या नाड्यामध्ये संचार करून जाग्रदवस्थेतील संस्कारांनी निर्माण केलेल्या स्वप्नांचा अनुभव घेऊन दमतो. तेव्हां, अशा स्थिरतीं कोणाला तरी शरण जावें या

इच्छेने सुषुप्त्यवस्थेमध्ये तो दोन्ही प्रकारच्या 'शरीरांचा अभिमान सोडून, प्ररज्योतिरूप जें 'आकाश' या शब्दाने सांगितलेले परब्रह्म त्याप्रत प्राप्त होऊन, विशेष प्रकारचे ज्ञान होणे ही जी त्याची अवस्था तिचा त्याग करून, तो स्वतःच्या रूपाने संपन्न होतो. आतां, जी परज्योती ह्या जीवाला प्राप्त व्हावयाची आहे व ज्या स्वतःच्या रूपाने हा जीव संपन्न होतो तो हा पापरहितल वैरे धर्मांनी युक्त परमात्मा होय; व तोच उपासना करण्यास योग्य आहे असे सांगण्याकरितां हा जीवाचा परामर्श केला आहे. अशा रीतीने हा जीवाचा परामर्श 'दहर म्हणजे परमात्मा होय' असे म्हणणाऱ्याच्या मर्तींही जुळतो. (२०)

अल्पश्रुतेरिति चैतदुक्तम् ॥ २१ ॥

२१ श्रुतीमध्ये 'अल्प' असे म्हटले असल्यापुढे (आकाश म्हणजे जीवात्मा होय) असे म्हणाऱ्यील तर (त्याचे) उत्तर दिले (च) आहे. (६)

आतां जें तूं आणखी म्हटले आहेस की 'ह्याच्या आंत दहर आकाश आहे' या वाक्यांत जो अल्पपणा आकाशाला सांगितला आहे तो परमात्म्याचे ठिकाणी जुळत नाही; परंतु जीवाला अंकुशाच्या अणकुचीचा दृष्टांत दिला असल्यापुढे लाला तो अल्पपणा संभवतो. त्याचे खंडन करणे अक्षय आहे. पण तें खंडन पूर्वीच (११२।७) ह्या सूत्रांत 'परमात्म्याला कांही एक वस्तूच्या अपेक्षेने अल्पपणा संभवतो' असे सांगून केले आहे, तेंच खंडन ह्या ठिकाणी समजावे असे हें सूत्र सुचवते. शिवाय, जेवढे हें आकाश आहे तेवढे हें हृदयाच्या आंत आकाश आहे. (छां. ८।१।३) या वाक्यांत प्रसिद्ध आकाशाशीं साम्य दाखवून श्रुतीनेच ह्या अल्पपणाचे निवारण केले आहे. (२१)

[आतां येथून सातव्या अधिकरणाला आरंभ काला आहे. ह्या अधिकरणामध्ये वाविसावे आणि तेविसावे अशी दोन सूत्रे आहेत. सारांश :—(सू. २२) मुंडकोपनिषदामध्ये 'त्या ठिकाणी सर्व वैरे कांही प्रकाशात नाहीत, तो प्रकाशाला म्हणजे त्याच्या मागून हें सर्व प्रकाशाते, त्याच्याच प्रकाशाने हें सर्व प्रकाशाते' अशा अर्थाचे वाक्य आहे त्या वाक्यांत 'तो'

१. (सू. २०) जाग्रदवस्थेमधील स्थूलशरीर आणि स्वप्नावस्थेमधील लिंगशरीर या दोन्ही शरीरांचा, स्थूलशरीर हें पंचमहाभूतात्मक असून सर्वोना महशरच आहे. लिंगशरीर म्हणजे पांच ज्ञानेन्द्रिये, पांच कर्मेन्द्रिये, पांच ग्राण, मन, आणि बुद्धि ह्या सतरा पदार्थांचा समुदाय होय. हाच समुदाय बरोबर घेऊन स्वप्नामध्ये जीव व्यवहार करतो.

२०. (सू. २१) परमात्म्याची उपलब्धि हृदयामध्ये हेते, तें हृदय सूक्ष्म असल्यापुढे यांत उपलब्ध होणाऱ्या परमात्म्यालाही सूक्ष्म असे म्हणतां येते.

म्हणजे सूर्यासारखाच एखादा तेजोमय पदार्थ आहे किंवा परमात्मा आहे असा संशय येतो. आतां पूर्वपक्ष्याचें म्हणें असें आहे की हा कोणी तरी तेजोमय पदार्थच असावा. म्हणूनच 'त्या ठिकाणीं सूर्य वगैरे प्रकाशत नाहीत' असें श्रुतीमध्ये म्हटले आहे. आणि जसें दिवसां सूर्याच्या तेजानें दिपून चंद्र व नक्षत्रे प्रकाशत नाहीत, तसेच त्याच्या तेजानें दिपून सूर्य वगैरे प्रकाशत नसतील. शिवाय, 'तो प्रकाशला म्हणजे मागून हें सर्व प्रकाशतें' असें श्रुतीमध्ये म्हटले आहे, त्यावरूनही सूर्यासारखाच तो पदार्थ तेजोमय असावा. कारण, दोघे सारखे असले म्हणजेच एक दुसऱ्याचें अनुकरण करतो. उदा०—'एका जाणाच्याच पाठीमागून दुसरा जातो'. यावर सिद्धांत्याचें म्हणें असें आहे की 'तो प्रकाशला म्हणजे त्याच्या मागून हें सर्व प्रकाशतें' ह्या श्रुतीवरूनच 'तो पदार्थ परमात्मा आहे' असें सिद्ध होतें. कारण, छांदोग्य उपनिषदामध्ये 'तो परमात्मा प्रकाशलपी आहे' असें सांगितले आहे. पण तुं जो तेजोमय पदार्थ मानतोला तो तर कोठेच प्रसिद्ध नाही. शिवाय, तो पदार्थ जर सूर्यासारखाच आहे, तर 'त्याच्या मागून हें सर्व प्रकाशतें' या वाक्यांत जी सूर्य वगैरेना त्या पदार्थाची गरज सांगितली आहे ती कां असावी? कारण, एका दिव्याला दुसऱ्या दिव्याची जरूर नसते. आतां, दोघे सारखे असले म्हणजेच त्यांपैकीं एक दुसऱ्याचें अनुकरण करतो असें जें तुं म्हटलेंस, त्यावर आमचें उत्तर असें आहे की हा कांहीं सार्वत्रिक नियम नाहीं. कारण, अग्रि व लोखंड हे सारखे नसूनही लोखंडाचा तापलेला गोळा अग्रि जळत्यानंतरच जळतो; तसेच, वारा व धुराळा हे सारखे नसूनही वारा वाहून गेल्यानंतर धुराळा वाहून जातो. ह्या सूत्रामध्ये 'अनुकृति' आणि 'त्याच्या' असे शब्द आहेत. त्यांपैकीं 'अनुकृति' या शब्दानें 'मागून प्रकाशणे' ही जी गोष्ट आरंभी दिलेल्या श्लोकामध्ये सांगितली आहे ती सूचकारांनी सुचवली आहे; व त्यावरून येथे परमात्माच ध्यावा असें ह्या वेळेपर्यंत सिद्ध केले. आतां, सूत्रांत 'त्याच्या' असा जो शब्द आहे त्यानें 'आणि त्याच्याच प्रकाशानें सर्व प्रकाशतें' हा आरंभी दिलेल्या श्लोकाचा चौथा चरण सुचविला आहे. कारण, एखादें संपूर्ण वाक्य दाखवावयाचें असेल तर तेथें त्या वाक्याचे पहिले एक दोन शब्द उच्चारून तें संपूर्ण वाक्य सुचाचिष्याची लोकांची वहिवाटच आहे. ह्या चौथ्या चरणावरूनही 'तो पदार्थ परमात्माच आहे' असें सिद्ध होतें. कारण, परमात्म्याला 'ज्योतीची ज्योति' असें बृहदारण्यकोपनिषदामध्ये म्हटले आहे. आतां, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर हा दुसरा पदार्थ तेजोमय असेल तर त्याच्या तेजानें सूर्य प्रकाशतो असें तुला मानावें लागेल; पण ही गोष्ट कोठें प्रसिद्ध तर नाहीत, उलट ती विरुद्ध आहे. कारण, एका तेजानें दुसरें तेज दिपत असते. अथवा ह्या चौथ्या चरणावरून तो पदार्थ परमात्माच आहे असें दुसऱ्या तन्हेनेही सिद्ध करतां येतें. कारण, चौथ्या चरणामध्ये 'हें सर्व प्रकाशतें' असें म्हटले आहे; 'केवळ सूर्य वगैरे तेजच प्रकाशतें' असें म्हटले नाहीं. आतां, हा जो सर्व संसार व्यक्त होतो तो परमात्म्याच्या अस्तित्वामुळेच व्यक्त होतो. जसें सूर्याच्या योगानें तांबडे पांढरे वगैरे सर्व प्रकाशचे रंग व्यक्त होतात तसेच हें होय. शिवाय, श्रुतीमध्ये 'त्या ठिकाणीं' असें म्हटले आहे, त्यावरून हें वाक्य प्रकृत वस्तूच्या संबंधानेच आहे असें सिद्ध होतें; आणि प्रकृत वस्तु तर परमात्माच होय. कारण, पाठीमागून परमात्म्याचेंच प्रकरण चालूं आहे. शिवाय, परमात्म्याला 'ज्योतीची ज्योति' असें पूर्वीच्या वाक्यांतच म्हटले आहे. पण, परमात्म्याला 'ज्योतीची ज्योति' असें कसें म्हणावें अशी जी सहज शंका येते तिच्या उत्तरादाखल हें प्रकृत वाक्य दिले आहे. तेव्हां ह्या वाक्यामध्ये परमात्माच घेतला पाहिजे. आतां, सूर्यमुळे दिपून चंद्र वगैरे जसे प्रकाशत नाहीत, तसा सूर्य मुद्दां ज्याच्या योगानें प्रकाशत नाहीं.

तो कोणीतरी तेजोमय पदार्थ असावा असे जे दु म्हटलेंस, त्यावर आमचे उत्तर असे आहे कीं तो पदार्थ परमात्म्यावांचून दुसरा कोणी संभवत नाहीं. आणखी, ' त्याच्या ठिकाणी सूर्य वगैरे प्रकाशत नाहीत ' या वाक्याचा अर्थ असा कीं सूर्य वगैरेच्या तेजानें ल्याचे ज्ञान होत नाहीं; आणि हें तर परमात्माच्या संबंधानेच बरोबर जुळते. कारण, ' परमात्म्याच्या योगानें सर्व वस्तु व्यक्त होतात, परमात्मा मात्र कोणत्याहि वस्तूच्या योगानें व्यक्त होत नाहीं ' असे बृहदारण्यकोपनिषदावरून सिद्ध होते. (सू. २३) हीच गोष्ट भगवद्गीतेमध्येही सांगितली आहे.]

अनुकृतेस्तस्य च ॥ २२ ॥

२२ अनुकृति आहे आणि त्याच्या (असा शब्द) आहे
म्हणून (सर्वाना प्रकाशविणारा हा परमात्माच
होय). (७)

अशी श्रुति आहे:—' त्या ठिकाणी सूर्य प्रकाशत नाहीं, चंद्र व नक्षत्रे प्रकाशत नाहीत, ह्या विजा प्रकाशत नाहीत, मग हा अग्नि तर कोठून प्रकाशेल ? तो प्रकाशला म्हणजे त्याच्यामागून हें सर्व प्रकाशते, त्याच्याच प्रकाशानें हें सर्व प्रकाशित होते ' (मु. २।२।१० का. ५।१५). आतां येथे ज्याच्यापासून हें सर्व प्रकाशते आणि ज्याच्या प्रकाशानें हें सर्व प्रकाशते तो कोणी तेजोमय पदार्थ आहे किंवा परमात्मा आहे असा संशय येतो. पूर्वपक्षाचे म्हणणे असें आहे कीं तो तेजोमय पदार्थ असावा. कशावरून ? सूर्य वगैरे जे तेजोमय पदार्थ आहेत त्याच्याच ग्राकाशण्याचा या वाक्यांत निषेध केला आहे यावरून. कारण, ज्याप्रमाणे तेजःस्वरूपी असाच सूर्य दिवसां प्रकाशत असतांना तेजःस्वरूपी चंद्र, नक्षत्रे वगैरे पदार्थ प्रकाशत नाहीत असे (लोकामध्ये) प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे सूर्यासहर्वर्तमान चंद्र, नक्षत्र वगैरे सर्व पदार्थ जो (प्रकाशत) असतांना प्रकाशत नाहीत तो देखील तेजःस्वरूपी असाच कोणी तरी पदार्थ असावा असे समजते. तसेच ' मागून प्रकाशणे ', हें जे सांगितले आहे तें देखील ज्याच्यामागून हें सर्व प्रकाशते तो पदार्थ तेजोरूपी असला तरच जुळते. कारण, एकाच जातीच्या पदार्थामध्ये (एकाने दुसऱ्याचे) अनुकरण केलेले दृष्टेत्पत्तीस येते. जसें एका जाणाच्या पाठीमागून दुसरा जातो तसेच हें होय. तेव्हां सर्वाना प्रकाशविणारा कोणी तरी तेजोमय पदार्थ असावा असे सिद्ध होते. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर:—सर्वाना प्रकाशविणारा परमात्माच होय असे मानले पाहिजे. कशावरून ? अनुकृति आहे यावरून. अनुकृति म्हणजे अनुकरण होय. ' तो प्रकाशला म्हणजे त्याच्यामागून हें सर्व प्रकाशते ' या वाक्यांत जे ' मागून प्रकाशणे ', सांगितले आहे तें परमात्मा धेतला असतांनाच जुळते. कारण परमात्म्याला ' तेजोरूपी व सत्यसंकल्प ' (छा. ३।१४।२) असे श्रुतीत म्हटले आहे. पण कोणा एखादा तेजोमय पदार्थाच्या मागून सूर्य वगैरे पदार्थ प्रकाशतात असे कोठेही प्रसिद्ध

नाहीं. शिवाय, तेजोमय पदार्थ सर्व सारखेच असल्यामुळे लांपैकीं सूर्य वगैरेना 'ज्याच्या-मागून आपण प्रकाशावें' अशा इतर तेजोमय पदार्थाची जरूर नाहीं. उदाहरणार्थः— एक दिवा दुसऱ्या दिव्याच्या मागून प्रकाशत नसतो. आतां, जें तूं म्हणालास कीं एकाच जातीच्या पदार्थामध्ये एकानें दुसऱ्याचें अनुकरण केलेले दृष्टोत्पत्तीस येतें; त्यावर आम्ही असें उत्तर देतों कीं हा कांहीं सार्वत्रिक नियम नाहीं. कारण, भिन्न जातीच्या पदार्थामध्ये सुझां (एकानें दुसऱ्याचें) अनुकरण केलेले दृष्टांत्पत्तीस येतें. उदा०— आग्नि (एखादी वस्तु) जाळूं लागल्यानंतरच अग्नीचे अनुकरण करणारा लोखंडाचा चांगला तापलेला गोळा (त्या वस्तूला) जाळूं लागतो. किंवा, जमिनीवरील घुराळा वारा वाहूं लागल्यानंतरच वाहूं लागतो. (सूत्रकारांनी) अनुकृति या शब्दानें (आरंभी दिलेल्या 'श्लोकांतील) 'मागून प्रकाशणे' ही गोष्ट सुचविली आहे. तसेच, 'त्याच्या' या शब्दानें हा 'श्लोकाचा चौथा पाद सुचविला आहे. 'त्याच्या प्रकाशानें हें सर्व प्रकाशतें' या चौथ्या पादांत 'तो' सूर्य वगैरे पदार्थाच्या प्रकाशाचें कारण आहे असें सांगितल्यावरून 'तो' परमात्मा आहे असें समजतें. कारण 'अमृत व आयुष्यरूपी अशा त्या ज्योतिच्या ज्योतीची देव उपासना करतात' (बृ. ४।४।१६) अर्थी त्या परमात्म्यासंबंधानें श्रुति आहे. शिवाय, सूर्य वगैरे तेजोमय पदार्थ इतर तेजोमय पदार्थामुळे प्रकाशतात ही गोष्ट प्रथमतः प्रसिद्ध नाहीं. शिवाय, ती विरुद्ध आहे. कारण एका तेजाचा दुसऱ्या तेजाच्या योगानें पराभवच होत असतो. अथवा, वरील पादामध्ये श्रुतीत निर्दिष्ट केलेल्या सूर्य वगैरेच्याच प्रकाशाचें कारण सुचविलें आहे असें नाहीं. तर, ज्याप्रमाणे सूर्यरूपी ज्योतीच्या अस्तित्वामुळे सर्व रूप-समुदाय प्रकाशित होतो, त्याप्रमाणे नामरूपे, क्रिया, कौरकें, व फल यांचा जो हा समुदायै तो सर्वच ब्रह्मस्तप ज्योतीच्या अस्तित्वामुळे प्रकाशित होतो असा त्या पादाचा अर्थ समजावा. कारण, त्या पादामध्ये 'हें सर्व' असा सर्वसाधारण शब्द घातला आहे. शिवाय, 'त्या ठिकाणी सूर्य प्रकाशत नाहीं' या वाक्यांत 'त्या ठिकाणी' हा शब्द घातला आहे. त्यावरून येथें प्रकृत वस्तूचें ग्रहण करावें असें श्रुति दाखविते; आणि प्रकृत वस्तु तर 'ज्याचे ठिकाणी स्वर्ग, पृथिवी, आणि आकाश हीं औवलेली आहेत' (मु. २।२।५) इत्यादि वाक्यांवरून ब्रह्मच होय. त्याच्या पुढे देखील 'सुर्वेणमय अशा श्रेष्ठ कोशार्मध्ये निर्मलै, निरवयव, स्वर्ज्ज आणि

१. एक तेज दुसऱ्या तेजाच्या योगानें शांकून जातें, प्रकाशले जात नाहीं.

२. कर्ता कर्म वगैरे क्रियेचीं साधनें.

३. जगरूपी समुदाय.

४. तेजोमय.

५. अनमय, प्राणमय वगैरे कोशांहून श्रेष्ठ.

६. आनंदमय नामक कोशामध्ये.

७. बाहेरच्या मलानें रहित.

८. अंगच्या मलानें रहित.

ज्योतींची ज्योति असें जें ब्रह्म त्याला आत्मज्ञानी लोक जाणतात' (मु. २।२।९) या वाक्यांत (ब्रह्माचेंच प्रकरण चालू आहे). आतां, तें ब्रह्म ज्योतींची ज्योति कसें ? असा प्रश्न उद्घवतो म्हणून ' त्या ठिकार्णी सूर्य प्रकाशत नाही ' (मु. २।२।१०) या वाक्यांत त्या प्रश्नाचें उत्तर दिले आहे. आतां, ' ज्याप्रमाणे सूर्य प्रकाशत असतांनाच इतर चंद्र वैरेच्या प्रकाशण्याचा निषेध करतां येतो, त्याप्रमाणे सूर्य वैरेच्या प्रकाशण्याचा जो निषेध केला आहे तो दुसरा कोणी तेजोमय पदार्थ असेल तरच जुळतो ' असें जें तूं म्हटलेस त्यावर आम्ही असें उत्तर देतों कीं तो दुसरा तेजोमय पदार्थ परमात्माच होय; दुसरा कोणी संभवत नाही, असें आम्हों माझे दाखविलेच आहे. शिवाय, ब्रह्म असतां-नाहीं ह्या (सूर्य वैरें-) च्या प्रकाशण्याचा निषेध करतां येतो. कारण जें म्हणून उपलब्ध होत आहे तें सर्व ब्रह्मरूपी ज्योतिच्या योगानेच उपलब्ध होत आहे. पण ब्रह्म मात्र दुसऱ्या कोणत्याच ज्योतिच्या योगानें उपलब्ध होत नाही. कारण, तें स्वप्रकाश-स्वरूपी आहे. तेव्हां, सूर्य वैरे त्या ब्रह्माचे प्रकाशक होतील असें कदापि म्हणतां येणार नाहीं. परमात्मा दुसऱ्या वस्तूना व्यक्त करतो, परमात्म्याला दुसरी कोणतीच वस्तु व्यक्त करीत नाहीं, असें ' आपल्याच तेजाच्या योगानें हा असतो ' (बृ. ४।३।६), ' हा ग्रहण करण्यास अयोग्य आहे (म्हणून) ह्याचें कोणालाही ग्रहण करतां येत नाही ' (बृ. ४।२।४) इत्यादि श्रुतीवस्तुन समजते. (२२)

आपि च स्मर्यते ॥ २३ ॥

२३ आणखी स्मृतीमध्यें सांगितले आहे. (७)

शिवाय, अशा प्रकारचे रूप परमात्म्याचेंच आहे असें भगवद्गीतेमध्यें सांगितले आहे:— ' त्या (परमात्म्या-) ला सूर्य प्रकाशवीत नाही, चंद्र प्रकाशवीत नाही, अग्नि प्रकाशवीत नाहीं, ज्याप्रत गेले असतां (प्राणी संसारात) परत येत नाहीत तेच माझें मुख्य स्थान होय ' ; ' जें सूर्यामधील तेज सर्व जगाला प्रकाशविते, तसेच जें चंद्रामधील तेज, आणि अग्नीमधील तेज, तें सर्व माझें तेज आहे असें समज ' (भ. गी. १५।६, १२). (२३)

[आतां येथून आठव्या अधिकरणाला आरंभ क्षाला आहे. ह्या अधिकरणामध्यें चौकि-साँवं आणि पंचविसांवं अर्दीं दोन सूत्रे आहेत. सारांश (स. २४) काठकोपनिषदामध्यें अंगव्याएवद्वा पुरुषाचे वर्णन केले आहे. त्या ठिकार्णी तो पुरुष जीवात्मा आहे किंवा परमात्मा आहे असा संशय येतो. पूर्वपक्षाचे म्हणणे असें आहे कीं हा जीवात्मा असावा. कारण, ' अंगव्याएवदा ' असें त्याचे परिमाण सांगितले आहे. परमात्मा हा सर्वव्यापी असत्यामुळे

९. सूर्य वैरे तेजांचे साक्षिभूत.

त्याला 'अंगव्याएवढा' असें म्हणतां येणार नाहीं. आणि जीवात्मा हा सोपाधिक असत्या-मुळे एखाद्या (म्हणजे हृदयरूपी) उपाधीन्या योगानें त्याला 'अंगव्याएवढा' असें म्हणतां येतें. स्मृतीमध्येही 'सत्यवानान्या शरीरांदून अंगव्याएवढा पुरुष यमाने वाहेर काढला ' असें म्हटले आहे. तेथें तो पुरुष जीवात्माच होय. कारण परमात्म्याला वाहेर काढणे यमाला शक्य नाहीं. तेवढां ह्या श्रुतीमध्येही तोच जीवात्मा सांगितला आहे असें आम्ही अनुमान करतों. ह्यावर सिद्धांताचें म्हणणे असें आहे की 'अंगव्याएवढा पुरुष' हा परमात्माच होय. कारण श्रुतीमध्यें त्याला 'भूत व भविष्य वस्तुचा नियमन करणारा' असें म्हटले आहे. आतां, सर्व वस्तूचं नियमन करणारा परमात्म्यावांचून दुसरा कोणी नाहीं. शिवाय श्रुतीमध्ये 'हेच ते' असें म्हटले आहे. ह्यावरूनही पूर्वी प्रश्न केलेल्या प्रकृत वस्तुचाच येथें संबंध आहे असें सिद्ध होतें. पूर्वीतर परमात्म्यासंबंधानेच प्रश्न केलेला आहे. ह्या सूत्रामध्ये 'शब्दावरून' याचा 'श्रुतीमध्ये नियमन करणारा असें नांव दिल्यावहन' असाही अर्थ करावा. म्हणजे 'नियमन करणारा' ह्या नांवावरून तो परमात्मा आहे असें सिद्ध होतें.

(स० २५) सर्वव्यापी परमात्म्याला 'अंगठयाएवढा' असें कसें म्हटले याचें उत्तर:—जसें वेळूच्या पेरांपधील आकाशाला 'अरुनीएवढें' असें उपाधीन्या योगानें म्हणतात, तसेंच परमात्मा हा अंगठयाएवढ्या हृदयामध्ये असत्यामुळे त्याला 'अंगव्याएवढा' असें उपाधीन्या योगानेंच म्हटले आहे. कारण, वास्तविक रीतीनें परमात्म्याला 'अंगव्याएवढा' असें म्हणतां येत नाही; व परमात्म्यावांचून दुसरा कोणी येथें घेतां येत नाही असे 'शब्द' वैगेरे कारणे दाखवून पूर्वीच सिद्ध केले आहे. शंका:—परमात्म्याला हृदयरूपी उपाधीन्या योगानें सुद्धां 'अंगठयाएवढा' असें म्हणतां येत नाही. कारण सर्व प्राण्यांची हृदयें अंगठयाएवढीं नाहीत. उत्तर:—ह्या उपनिषद्-शास्त्राचा अधिकार मनुष्यांनाच आहे. कारण मनुष्यांनाच शास्त्र पाहण्याचें सामर्थ्य व शास्त्र पाहण्याची इच्छा आहे. शिवाय, हेच शास्त्र मनुष्यांनी पाहून नये असा कोठे निषेध नाहीं. तसेंच मनुष्यांनाच 'उपनयन' वैगेरे संस्कार सांगितले आहेत ही गोष्ट पूर्वीमांसेमध्ये सिद्ध केलेली आहे. आतां मनुष्यांन्या शरीरान्या भानानें त्यांचें हृदय 'अंगठयाएवढेंच' आहे म्हणून परमात्म्यालाही 'अंगठयाएवढा' असें म्हटले आहे. आतां 'परिमाण सांगितल्यावरून आणि स्मृतीवरून अंगठयाएवढा पुरुष जीवात्माच असावा' असें जें पूर्वपक्ष्यानें म्हटले आहे, त्याचें उत्तर:—इतर ठिकाणी जसा 'जीवात्मा हा परमात्माच आहे' असा उपदेश करतात तसा येथें 'अंगठयाएवढा' या शब्दानें जीवात्मा घेऊन 'तो परमात्माच आहे' असा उपदेश केला आहे. कारण, वेदान्तवाक्ये दोन तच्छेचीं असतात. कांहीं परमात्म्यान्या स्वरूपाचें वर्णन करतात; तर दुसरीं कांहीं 'जीवात्मा हा परमात्माच आहे' असा उपदेश करतात. त्यांपैकी या वाक्यांत 'जीवात्मा हा परमात्माच आहे' असा उपदेश करण्याविषयीं श्रुतीचें तात्पर्य आहे. येथें कोणालाही 'अंगठयाएवढा' असें म्हणण्याचा श्रुतीचा उद्देश नाहीं. हीच गोष्ट काठकोपनिषदांतील एका वाक्यांत स्पष्ट सांगितली आहे.]

शब्दादेव ग्रामितः ॥ २४ ॥

२४ शब्दावरूनच (अंगव्यानें) मोजलेला (पुरुष परमात्मा होय). (C)

अशी श्रुति आहे :—‘ अंगठ्याएवढा पुरुष शरीरामध्ये उभा आहे ’ (का. २।४।१२); तसेच ‘ हा जो अंगठ्याएवढा पुरुष, तो जिला धूर नाही अशा ज्योतीसारखा आहे; तो भूत व भविष्य यांचे नियमन करणारा आहे, तोच आज आहे, तोच उद्यां आहे; हेच तें (ब्रह्म) होय ’ (का. २।४।१३) अशीही श्रुति आहे. आतां, त्या श्रुतीमध्ये जो अंगठ्याएवढा पुरुष सांगितला आहे तो कोण जीवात्मा आहे किंवा परमात्मा आहे असा संशय येतो. पूर्वपक्षाचे म्हणणे असे आहे की ह्या श्रुतीमध्ये परिमाण सांगितलें असल्यासुले हा पुरुष जीवात्मा आहे. कारण, ज्याची लांबीरुंदी फार मोठी आहे अशा परमात्म्याला अंगठ्याएवढें परिमाण जुळत नाही. परंतु जीवात्म्याला (अनेक) उपाधी असल्यासुले त्याला कोणत्या तरी एखादा कल्पनेने अंगठ्याएवढें परिमाण आहे असे म्हणतां येईल. शिवाय, ‘ नंतर यमाने पाशाने बांधलेला व पराधीन झालेला असा अंगठ्याएवढा पुरुष सत्यवानाच्या शरीरापासून जोराने बाहेर काढला ’ (म. भा. ३।२९।७।१७) या सृतीमध्येही हीच गोष्ट सांगितली आहे. आतां, ज्याअर्थी वरील सृतीमध्ये ‘ परमात्म्याला जोराने बाहेर काढणे ’ यमाला शक्य नाही, त्याअर्थी अंगठ्याएवढा पुरुष संसारी जीवात्माच होय असे निश्चित होतें; आणि तोच (जीवात्मा) प्रकृत श्रुतीमध्येही सांगितलेला आहे असे आम्ही अनुमान करतो. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर :—हा अंगठ्याएवढा असा परिमाणाने मोजलेला पुरुष परमात्माच होय, कशावरून ? ‘ भूत व भविष्य यांचे नियमन करणारा ’ या शब्दावरून. कारण, भूत व भविष्य यांचे अव्याहत रीतीने नियमन करणारा परमात्म्यावांचून दुसरा कोणी नाही. शिवाय, ‘ हेच तें, हेच वाक्य (पूर्वी) प्रश्न केलेल्या प्रकृत वस्तूचाच येथे संबंध आहे असे दाखवितें. ‘ (पूर्वी) ज्याबदल प्रश्न केला आहे, हेच तें (म्हणजे) ब्रह्म ’ असा या वाक्याचा अर्थ होय. आतां, ह्या ठिकाणी पूर्वी ‘ धर्माहून निराळे, अधर्माहून निराळे, ह्या कार्यकारणांहून निराळे, भूतभविष्यांहून निराळे, असे जें पाहतोस तें सांग ’ (का. १।२।१४) या वाक्यांत ब्रह्माबदलच प्रश्न केला आहे. “ शब्दावरूनच म्हणजे ‘ नियमन करणारा ’ या श्रुतिवरूनच, येथे परमात्मा विवक्षित आहे असे सिद्ध होतें ” असा या सूत्राचा अर्थ करावा. (२४)

१. ‘ तोच आज आहे, तोच उद्यां आहे ’ म्हणजे तो नित्य आहे.
२. जीवात्मा हा हृदयामध्ये उपलब्ध होत आहे व हृदय हें अंगठ्याएवढें आहे, म्हणून जीवात्माही अंगठ्याएवढा आहे अशा कल्पनेने.
३. ‘ शब्दावरून ’ ह्याचा ‘ वाक्यावरून ’ असाही अर्थ होतो. परंतु पुढे (अ. ३ पा. ३ सू. २५ टी. २१ मध्ये) सांगितल्याप्रमाणे वाक्यापेक्षां ‘ लिंग ’ म्हणजे चिन्ह हें ज्यास्त प्रबल असल्यासुले ‘ अंगठ्याएवढा ’ या चिन्हावरून जीवात्माच ज्यावा अशी शंका येईल ती न याची म्हणून लिंगापेक्षां ज्यास्त प्रबल जी ‘ श्रुति ’ ती येथे सूत्रकारांनी प्रमाण म्हणून दाखविली आहे; हेच सिद्ध करण्याकरितां ‘ शब्दावरून ’ याचा अर्थ ‘ श्रुतिवरून ’ असा केला आहे.

आतां सर्वव्यापी अशा परमात्म्याला परिमाण आहे असे कसे म्हणतां येईल ? या शंकेवर आमचे उत्तर :—

हृदयपेक्षया तु मनुष्याधिकारत्वात् ॥ २५ ॥

२५ पण हृदयां- (त राहतो या गोष्टी-) ला अनुलक्ष्यून (परमात्म्याला 'अंगठ्याएवढा' असे म्हटले आहे). कारण (ह्या शास्त्राचा) आधिकार मनुष्याचाच आहे. (८)

जसे वेळूच्या पेराला अनुलक्ष्यून आकाशाला 'अर्त्नीएवढे' , असे म्हणतात ; तसे परमात्मा जरी सर्वव्यापी आहे तरी तो हृदयांत राहतो या गोष्टीला अनुलक्ष्यून त्याला 'अंगठ्याएवढा' , असे म्हटले आहे. कारण, परिमाणातीत अशा परमात्म्याला अंगठ्याएवढे परिमाण खरोखर रीतीने जुळत नाही; व येथे तर 'नियमन करणारा असा शब्द आहे ' इत्यादि कारणांवरून परमात्म्यावांचून दुसरा कोणी घेतां येत नाही असे मार्गे सांगितलेच आहे. शंका :—भिन्न भिन्न प्राण्यांची हृदये भिन्न भिन्न परिमाणाची असल्यामुळे परमात्मा हृदयांत राहतो या गोष्टीला अनुलक्ष्यून देखील त्याला 'अंगठ्याएवढा असे' , म्हणतां येत नाही. या शंकेवर सूत्रकार उत्तर देतात :— कारण ह्या शास्त्राचा मनुष्यांनाच अधिकार आहे. शास्त्र जरी साधारण रीतीने प्रवृत्त झाले आहे तरी त्याचे अधिकारी मनुष्यचै आहेत. कारण, १ त्यांनाच (शास्त्र पाहण्याचे व त्याप्रमाणे वागण्याचे) सामर्थ्य आहे, व २ त्यांनाच कर्मच्या फलांची इच्छा आहे. शिवाय ३ (त्यांनी हें शास्त्र पाहू नये असा) त्यांचा कोठे निषेध केलेला नाही. तसेच ४ 'उपर्नेयन' वैरे संस्कारही शास्त्राने त्यांनाच सांगितले आहेत.

१. कौपरापासून करंगळीपर्यंतचा जो भाग त्याला अरत्नि म्हणतात.

२. ज्याला कोणतेही परिमाण संभवत नाही तो.

३. त्राज्ञण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन जातीतले लोकच.

४. मुंज.

५. पदिल्या कारणाने पशु वैरे, देव आणि ऋषी यांना अधिकार नाही असे सिद्ध होते. पश्वादिकांना कर्म करण्याचे सामर्थ्य नाही हें प्रसिद्धच आहे. देवांनाही स्वतःला उहेशून हवि देणे संभवत नसल्यामुळे कर्म करतां येत नाही. ऋषींना देखील आम्ही ऋषीच्या गोत्रात उत्पन्न झाले आहों असे म्हणतां येत नसल्यामुळे कर्म करतां येत नाही. (अ. १ पा. ३ सू. २६ टी. ४ पहा). दुसऱ्या कारणाने मुमुक्षु लोकांना व अचेतन पदार्थाना अधिकार नाही असे सिद्ध होते. मुमुक्षु लोकांना जगाचा तिटकारा आत्म्यामुळे कर्मच्या फलाची इच्छा संभवत नाही. तसेच, पाषाण वैरे पदार्थ अचेतन असल्यामुळे त्यांना कोणतीच इच्छा संभवत नाही. तिसऱ्या व चौथ्या कारणाने शूद्रांना अधिकार नाही असे सिद्ध होते. शूद्र लोक यज्ञाला अयोग्य आहेत असा त्यांचा निषेध केला आहे. शिवाय, त्यांना उपनयन संस्कार नाही; म्हणून त्यांना वेदात्म्यनाचा अधिकार नाही.

अधिकाराध्यायामध्ये (जै. ६।१) हा विषय (जैमिनिं) वार्ण्णिला आहे. आतां, मनुष्यांच्या शरीराचें परिमाणं नियमित असल्यामुळे त्या मानानें त्यांच्या हृदयाचें परिमाण देखील नियमितच म्हणजे अंगठ्याएवढे आहे. तेव्हां ह्या शास्त्राचा अधिकार मनुष्यांना असल्यामुळे परमात्मा मनुष्यांच्या हृदयांत राहतो या गोष्टीला अनुलक्षून तो ' अंगठ्याएवढा आहे ' असें जें म्हटले आहे तें वरोबेरच आहे. आतां, ' परिमाण सांगितले आहे यार्वरून आणि सृष्टीवरून हा अंगठ्याएवढा पुरुष संसारी—(जीवात्मा-) च समजावा ' असें जें तुं म्हटलेंस त्यावर आमचें उत्तर :—' तो आत्मा, तें तुं आहेस ' इत्यादि वाक्यांतल्या उपदेशाप्रमाणें ' अंगठ्याएवढा जो संसारी जीव तोच ब्रह्म आहे ' असा या वाक्यांत उपदेश केला आहे. कारण, वेदांतवाक्यांचें दोन तळेचें तात्पर्य आहे. कांहीं ठिकाणी ' जीवात्मा आणि परमात्मा हे एकच आहेत ' असा उपदेश करण्याविषयी त्यांचें तात्पर्य आहे. त्यापैकीं ह्या ठिकाणी ' जीवात्मा आणि परमात्मा एक आहेत ' असें सांगितले आहे; ' अंगठ्याएवढा ' कोणी आहे असें सांगितले नाही. हाच अर्थ श्रुतीनें त्याच्या पुढील वाक्यांत स्पष्ट केला आहे. उदा० :—' अंगठ्याएवढा पुरुष असा जो अंतरात्मा तो नेहमीं लोकांच्या हृदयामध्ये राहिलेला आहे. जशी भोळांतून (बारीक) काढी बाहेर निघते त्याप्रमाणे त्याला धैर्यांने आपल्या शरीरांतून बाहेर काढावा आणि तोच शुद्ध आणि अमृत असें (ब्रह्म) होय असें जाणावे ' (का. २।६।१७). (२५)

[आतां येथून नवव्या अधिकरणाला आरंभ क्षाला आहे. ह्या अधिकरणामध्ये सत्त्व-साव्या सूत्रापासून तेहेतिसाव्या सूत्रापर्यंत आठ सूत्रे आहेत. ह्या अधिकरणामध्ये देवांना देखील ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असें ठरविले आहे. सारांश :—(सू. २६) मनुष्याच्या हृदयासंबंधानें परमात्मा ' अंगठ्याएवढा ' आहे असें मागच्या अधिकरणामध्ये प्रतिपादन केले. त्याच ओघानें या गोष्टीचा येथें विचार केला आहे. मनुष्यांना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे हें खरें आहे; पण देवादिकांना सुद्धां ह्या अधिकार आहे असें बादरायण आचार्यांचें गत आहे. कारण, अधिकार असण्याचीं जीं ' इच्छा ' वैरंगे कारणे ती सर्व देवादिकांच्या ठिकाणी संभवतात. आपल्याला कितीही ऐश्वर्य प्राप्त क्षाले तरी तें नश्वर आहे असा विचार देवांच्या मनांत आला कीं, त्यांना मोक्षाची इच्छा होणारच. तसेच त्यांना शास्त्र पाहण्याचें सामर्थ्याची आहेच. कारण, त्या देवांना देखील शरीर आहे असें ' श्रुती ' वैरंगेवरून सिद्ध होते. वरें, त्यांनी शास्त्र पाहू नये असा शुद्धांच्या सारखा त्यांचा कोठे निवेदिती केलेला नाही. आतां जरी देवांना उपनयन संस्कार नाही, तरी त्यामुळे त्यांचा अधिकार नष्ट होत नाही. कारण, ' उप-

६. मनुष्याच्या हृदयरूपी उपाधीच्या योगानें परमात्म्याला ' अंगठ्याएवढा ' असें म्हणतां येते असें सिद्धांत्यानें सांगितले खरें. पण त्यावरून पूर्वपक्षाचें म्हणेंच अधिक सिद्ध होत आहे. कारण, परमात्मा ह्या हृदयरूपी उपाधीने युक्त क्षाला म्हणजे त्यालाच (सोपाधिक परमात्म्यालाच) जीवात्मा असें म्हणतात. ह्याकरितां येथें पूर्वपक्षाच्या म्हणण्याचा अनुवांद करून ' वाक्यांचें तात्पर्यंच निराळे आहे ' असें त्यावर उत्तर दिले आहे.

नयन विधि' हा वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त व्हावा एवढयाकरतां आहे. पण देवांना स्वतःच वेद प्रकाशित होत असल्यामुळे त्यांना वेदाध्ययन कर्तव्यच नाही. शिवाय, 'व्रह्मशानाच्या इच्छेने देव ब्रह्मचर्य वगैरे धारण करतात' असे श्रुतीमध्ये सांगितले आहे. आतां, 'देव हे स्वतःच देव असल्यामुळे देवांना उद्देशून त्यांना कर्म करतां येत नाहीं. तसेच, कर्षी हे स्वतःच कर्षी असल्यामुळे कर्षीच्या साहाय्याने त्यांना कर्म करतां येत नाहीं, व यामुळे त्या दोघांना कर्म करण्याचा अधिकार नाहीं' असे पूर्वमीमांसेमध्ये जैमिनीने सांगितले आहे खरे. पण ते ब्रह्मविद्येसंबंधाने लागू होत नाहीं. कारण, ब्रह्मविद्येमध्ये देवांना उद्देशून किंवा कर्षीच्या साहाय्याने कोणतेच कर्म कर्तव्य नाहीं. तेव्हां देवादिकांनाही ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असे सिद्ध शाळे. आतां, 'अंगठथाएवदा' ही श्रुति देखील विरुद्ध होत नाहीं. कारण देवांच्या हृदयामध्ये असलेला परमात्मा देवांच्या अंगठयाएवदा आहे असे म्हणतां येते.

(सू० २७) शंका :—देवादिकांना शरीर आहे असे मानून त्यांना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असे जर झणाल तर इंद्रादिक देव यज्ञामध्ये स्वतः हजर राहतात असे मानावे लागेल. पण तसेच मानले तर कर्माचे ठिकाणी विरोध येईल. कारण, इंद्रादिक देव हे यज्ञामध्ये स्वतः हजर राहतात असे दिसत नाहीं; व ही गोष्ट संभवतही नाहीं; कारण, एका इंद्राला एकदम अनेक यज्ञामध्ये स्वतः हजर राहतां येत नाहीं. उत्तर :—हा दोष येत नाहीं. कारण इंद्रादिक देवांना एकदम देखील अनेक स्वरूपे धारण करण्याचे सामर्थ्य आहे. या गोष्टीला अनुसरूनच बृहदारण्यक उपनिषदामध्ये 'मुख्य देव एक आहे, पण त्याच्या अनेक विभूती आहेत' असे सांगितले आहे. तसेच, स्मृतीमध्ये 'योगी लोकांना देखील आपल्या सामर्थ्याने अनेक स्वरूपे धारण करतां येतात' असे सांगितले आहे; मग देवांविषयी तर सांगावयाला नकोच. तेव्हां जरी एकदम अनेक ठिकाणी यज्ञ जाले, तरी इंद्रादिकांना अनेक स्वरूपे धारण करून तितक्या ठिकाणी जातां येते. आतां, त्या देवांना अंतर्धीन-विद्या माहीत असल्यामुळे ते लोकांना दिसत नाहीत, ही गोष्टही बरोबरच आहे. वरील शंकेचे दुसऱ्या तहेनेही उत्तर देतां येते. तें असे :—जरी इंद्रादिक देवांना अनेक स्वरूपे आहेत असे मानिले नाहीं तरी हरकत नाहीं. कारण एकाच इंद्राला उद्देशून अनेक लोकांना एकदम हवि देतां येतो. लोकांमध्ये देखील असे दृष्टेपत्तीस येते. जरी अनेक लोकांना एकदम एका ब्राह्मणाला जेऊ घालतां येत नाहीं, तरी अनेक लोकांना एकाच ब्राह्मणाला एकदम नमस्कार करतां येतो. आतां हंद हा आपल्या एका शरीराने कोणत्याच यज्ञामध्ये जात नाहीं, तरी त्याला आपल्या जागी बसून दुर्बनच अनेक लोकांनी दिलेले हवि एकदम घेण्याचे सामर्थ्य आहे. तेव्हां कांहीं एक अडचण येत नाहीं.

(सू० २८) देवादिकांना शरीर आहे असे मानले असतां कर्माच्या ठिकाणी आलेली अडचण घालविली; परंतु शब्दाच्या ठिकाणी अडचण येते. ती अशी :—शब्द नित्य आहेत, त्या शब्दांचे अर्थ नित्य आहेत, आणि त्या शब्द व अर्थ यांचा परस्पराशीं असलेला संबंधही नित्य आहे असे मानून वेद हे प्रमाण आहेत असे पूर्वमीमांसेमध्ये जैमिनीने सिद्ध केले आहे. पण आतां 'देवांना शरीर आहे' असे मानले तर त्या देवांना मनुष्यासारखेच उत्पत्ति व नाश असले पाहिजेत. तेव्हां 'इंद्र' वगैरे शब्दांचे अर्थ जे मूर्तिमान देव ते अनित्य जाले; व त्यामुळे 'इंद्र' वगैरे शब्दांचा इंद्र वगैरे अर्थांशीं संबंधही अनित्यच जाला. कारण अर्थाची उत्पत्ति ज्ञात्यानंतर त्या अर्थांचा शब्दाशीं संबंध उत्पन्न होतो. तेव्हां वेद प्रमाण आहेत, असे मानतां येत नाहीं. खावर उत्तर :— ही अडचण येत नाहीं.

कारण, हा वैदिक शब्दापासूनच सर्व जग उत्पन्न होते. तेव्हां, अर्थ आणि संबंध अनित्य असले तरी शब्द नित्य असल्यामुळे वेद प्रमाण आहेत असे मानण्यास कांहीं हरकत नाही. शंका :—पूर्वी (१११२) या सूत्रामध्ये ‘ब्रह्मापासून जग उत्पन्न होते’ असे उरविले, आणि येये ‘शब्दापासून जग उत्पन्न होते’ असे म्हणतां; हैं कसे ? शिवाय, जरी ‘शब्दापासून जग उत्पन्न होते’ असे कवूल केले, तरी देखील, पूर्वी दाखविलेली अडचण दूर होत नाहीच. कारण, जौपर्यंत अर्थाचे अनित्यत्व कायम आहे, तौपर्यंत शब्दाला देखील अनित्यत्व येणारच. लोकामध्ये देवदत्ताला मुलगा झाला म्हणजे मग त्याचे ‘यज्ञदत्त’ असे नांव टेवण्याची वहिवाट आहे. यावरून अर्थाची उत्पत्ति झाल्यानंतर शब्दांची उत्पत्ति होते असे सिद्ध होते. तेव्हां, शब्द उत्पन्न होत असल्यामुळे ते अनित्य आहेत असे म्हणावै लागते. उत्तर :—‘गो’ वैरे शब्द, त्यांचे अर्थ, आणि त्यांचा परस्पर संबंध हे सर्वच नित्य आहेत. कारण, ‘गो’ वैरे व्यक्ती उत्पन्न होत असल्या तरी त्यांच्यावरच्या ‘गोत्वा’ वैरे जाती उत्पन्न होत नाहीत. द्रव्य, गुण आणि कर्म यांच्या फक्त व्यक्ती उत्पन्न होतात. जाती मूळच्या नित्यच आहेत; आणि जातीच शब्दांचा अर्थ आहे. म्हणूनच शब्दांचा संबंधही जातीशीच आहे. जर शब्दांचा व्यक्तीशी संबंध मानला, तर व्यक्ती अनंत असल्यामुळे अनंत व्यक्तीशी शब्दाचा संबंध ग्रहण करतां येणार नाही; व त्यामुळे संबंधाचे ज्ञान होणार नाही. कारण, ज्या दोन पदार्थांमध्ये संबंध आहे त्या पदार्थाचे ज्ञान झाल्याशिवाय त्या संबंधाचे ज्ञान होत नसते. (आतां, शब्दाचा एकाच व्यक्तीशी संबंध मानला तर त्या शब्दापासून दुसऱ्या व्यक्तीचे ज्ञान होणार नाही.) एकंदरीत शब्द, अर्थ, आणि संबंध हे सर्व नित्य असल्यामुळे कांहीं अडचण येत नाही. आतां त्या देवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे असल्यामुळे त्यांना ज्या निरनिराळ्या प्रकारच्या जाती आहेत, त्या मंत्र, अर्थवाद वैरेवरून जाणाव्या. शिवाय, देवांच्या व्यक्ती उत्पन्न झाल्यानंतर त्यांची ‘इंद्र’ वैरे नांवे ठेविली आहेत असे मुळीच नाहीं; तर देवांना निरनिराळे अधिकार प्राप्त होत असल्यामुळे त्यांना ‘इंद्र’ वैरे निरनिराळी नांवे (किताब) भिलाळी आहेत. तेव्हां कांहीं दोष येत नाही. आतां, ‘शब्दांपासून जग उत्पन्न होते’ असे जै म्हटले आहे तें ‘शब्द हा जगाचे उपादानकारण आहे’ अशा अभिप्रायाने म्हटले नाहीं; तर, शब्द हैं फक्त त्या जगाचे निमित्तकारण आहे अशा अभिप्रायाने म्हटले आहे. कारण, प्रलय झाल्यानंतर पुन्हा सुषित उत्पन्न होतेवेळी आरंभी शब्दांचे ज्ञान होते; नंतर जगांतील पदार्थाची उत्पत्ति होते असे श्रुतिसृतींवरून सिद्ध होत आहे. शिवाय कोणताही एखादा पदार्थ उत्पन्न करतेवेळी आरंभी लोक त्याचा वाचक जो ‘घट’ वैरे शब्द तो मनांत आणून नंतरच तो पदार्थ उत्पन्न करतात असा आपणां सर्वांना अनुभव आहे. त्याप्रमाणेच ब्रह्मदेवांने आरंभी वेदरूपी शब्द मनांत आणून नंतर जग उत्पन्न केले असे म्हणण्यास काय हरकत आहे ? आणि श्रुतीमध्येही ‘असेच सांगितले आहे. शंका :—शब्द नित्य म्हणून जो म्हणत आहां तो कोणता ! उत्तर :—येथे कैया-करणांचे भत असे आहे की ‘स्फोट’- रूपी शब्द नित्य आहे; वर्णात्मक शब्द नित्य नव्हे. वर्ण हे उत्पन्न झाल्याबरोबरच नष्ट होतात. कारण ते प्रत्येक उच्चारणामध्ये निरनिराळे भासतात. उदाहरणार्थ :—देवदत्त व यज्ञदत्त हे दृष्टीं न पडताही फक्त त्यांच्या वर्णोच्चारणा-वरून ‘हा देवदत्त अध्ययन करीत आहे, हा यज्ञदत्त अध्ययन करीत आहे’ असा आपल्याला निश्चय करितां येतो. आतां वर्ण निरनिराळे आहेत असे जै भासते तें खोटे ज्ञान मात्र नव्हे. कारण, जर तें खोटे ज्ञान असेल तर त्याच्या उलट ‘वर्ण एकच आहेत’ असे खरे ज्ञान झाले

पाहिजे, पण तें तर ज्ञालेले दिसत नाहीं. शिवाय, अर्थाचें जें ज्ञान होतें तें स्फोटरूपी शब्दापासूनच होतें. वर्णसमुदायरूपी जो शब्द आपण उच्चारतों त्यापासून होत नाहीं. कारण, एकेक वर्णापासून अर्थाचें ज्ञान होतें असें म्हणावें तर तें संभवत नाहीं; कारण व्यभिचाररूपी दोष येतो. म्हणजे एकेक वर्णापासून अर्थाचें ज्ञान होतें असा अनुभव नाहीं. वरें, वर्णाच्या समुदायापासून अर्थाचें ज्ञान होतें असें म्हणावें तर तेही संभवत नाहीं. कारण वर्णाना कम असल्यामुळे वर्णाच्या समुदायाचें एकदम ज्ञान होणे अशक्य आहे. आतां, पूर्व पूर्व वर्णाच्या अनुभवापासून उत्पन्न ज्ञालेल्या संस्कारानें युक्त अशा शेवटच्या वर्णापासून अर्थाचें ज्ञान होतें असें म्हणाव तर तसेही म्हणातां येत नाहीं; कारण, आरंभी शब्दाचें ज्ञान, नंतर शब्द व अर्थ यांच्या संबंधाचें ज्ञान, आणि नंतर अर्थाचें ज्ञान असा मूळचा कम आहे. पण येयें तर शब्दाचें ज्ञानच होत नाहीं. कारण, शब्द म्हणजे वर्णाचा समुदाय, त्याचें तर एकदम ज्ञान होत नाहीं. संस्कारानें युक्त अशा शेवटच्या वर्णाला शब्द म्हणावें तर त्या शब्दाचें देखील ज्ञान होत नाहीं. कारण नुसल्या शेवटच्या वर्णाचें प्रत्यक्षज्ञान ज्ञालें तरी संस्काराचें प्रत्यक्षज्ञान कधीच कोणाला होत नसल्यामुळे शब्दाचें प्रत्यक्षज्ञान होत नाहीं. आतां स्मरणावरून संस्काराचें अनुमानरूप ज्ञान होतें असें म्हणावें तर तें देखील एकदम होत नाहीं. कारण, स्मरण जर क्रमानें होतें तर त्या स्मरणावरून ज्ञालेले संस्काराचें अनुमानरूप ज्ञानही कमानेच होतें असें म्हटले पाहिजे. तेव्हां वर्णसमुदायाला शब्द म्हटले असतां त्या शब्दाचें एकदम ज्ञान होत नसल्यामुळे अर्थाचें ज्ञान होत नाहीं हा दोष येतो. याकरितां शब्द स्फोटरूपी आहे असें मानले पाहिजे. आतां या स्फोटरूपी शब्दाचें खालीं लिहिल्याप्रमाणे एकदम ज्ञान होतें :—आरंभी एकेक वर्णाच्या ज्ञानानें अंतःकरणामध्ये संस्काररूपीं बीज उत्पन्न होतें. नंतर शेवटच्या वर्णाच्या ज्ञानानें तें बीज परिपक्व होतें; नंतर त्या अंतःकरणामध्ये तो स्फोट एकदम उमटतो. आतां, जें हे स्फोटाचें एक-ज्ञान होतें तें वर्णाचें स्मरण मात्र नव्हे. कारण, वर्ण अनेक असल्यामुळे ते एक-ज्ञानाचा विषय होऊं शकत नाहीत. आतां, प्रत्येक उच्चारणाचे वेळीं ‘स्फोट एकच आहे’ अशी ओळख पटत असल्यामुळे तो नित्य आहे; भेदज्ञान जें होतें तें फक्त वर्णाचें होतें. तेव्हां त्या नित्य स्फोटरूपी शब्दापासून त्याचा अर्थ असें हे सर्व जग उत्पन्न होतें असें सिद्ध ज्ञाले. परंतु ‘उपर्वष’ नामक आचार्यांचे मत असें ओह कीं शब्द म्हणजे स्फोट नव्हे, तर वर्णसमुदायच होय. आतां, वर्ण उत्पन्न ज्ञाल्यावरोवरच नष्ट होतात असें जें वाटते ती ग्राति होय. कारण वर्ण पुनः उच्चारले तरी ‘तेच हे वर्ण’ अशी प्रत्यभिज्ञा होते. आतां, कैस निराळे असूनही सारखेपणामुळे जशी त्यांची ‘ते हे कैस’ अशी प्रत्यभिज्ञा होते तशी येयेही साठदर्यामुळेच वर्णाची खोटी प्रत्यभिज्ञा होते असें म्हणून नये. कारण जर ह्या ज्ञानाला खोटें म्हणावें तर त्याच्या उलट ‘पुनः उच्चारलेले वर्ण पूर्वाच्या पेक्षां निराळे आहेत’ असें खरें ज्ञान ज्ञाले पाहिजे; पण तें तर होत नाहीं. आतां, ‘तेच वर्ण उच्चारले’ हे ज्ञान जाती-मुळे होतें असेही म्हणतां येत नाहीं. कारण, जर ‘गो’ वैरै व्यक्तीप्रमाणे वर्णव्यक्ती निरनिराळ्या भासत असल्या तर मात्र ‘तेच वर्ण उच्चारले’ हे ज्ञान जातीमुळे होतें असें म्हणतां आले नसते. पण तसें न होतां उलट ‘ते आणि हे वर्ण एकच आहेत’ असेच ज्ञान होत आहे. कारण, लोकामध्ये एकच ‘गो’ शब्द दोन वेळां उच्चारला असें म्हणतात. दोन ‘गो’ शब्द उच्चारले असें म्हणत नाहीत. शंका:—देवदत्तानें उच्चारलेल्या वर्णपेक्षां यशदत्तानें उच्चारलेले वर्ण निराळे भासतात म्हणूनच ‘अमुक मनुष्य अथ्ययन करीत आहे’ असें पाहिल्यावांचून देखील सांगतां येतें असें मी पूर्वीच म्हटले आहे. उत्तर:—

हा जो वर्णीमध्ये निराळेपणा भासतो तो वास्तविक नव्हे, तर त्या वर्णाचे प्रकाशक जे मुखां-तील तालु वगैरे स्थानांचे संयोग व विमाग ते अनेक प्रकारचे असल्यामुळेच तो भासतो. शिवाय, वर्ण हे वास्तविकच निराळे आहेत असें म्हणणाऱ्याला सुद्धां प्रत्यभिजेची सिद्धि करण्याकरितां वर्णावर जाति मानलीच पाहिजे; आणि त्या जातीमध्ये कल्प, खल्प वगैरे भेद किंवा उदात्त, अनुदात्त वगैरे भेद हे संयोग, विभाग वगैरे अन्य उपाधीमुळे भासतात असेही मानलेच पाहिजे. तेव्हां, त्यापेक्षां ‘वर्णव्यक्ती भिन्न भिन्न आहेत हेच ज्ञान अन्य उपाधीमुळे होते’ असें मानणे बरै. कारण, असें मानण्यांतच अधिक लाघव आहे. आतां, वर्ण निरनिराळे आहेत असें जें भासते तें खोटें ज्ञान मात्र नव्हे; कारण जर तें ज्ञान खोटे असेल तर त्याच्या उलट ‘वर्ण हे एकच आहेत’ असें खरै ज्ञान शाळे पाहिजे; पण तें तर ज्ञालेले दिसत नाही, असें जें पूर्वी म्हटले आहे, तें बरोबर नाही. कारण, वर्ण दुसऱ्यानदां उच्चाराले असतां ‘तेच हे वर्ण आहेत’ असें जें ज्ञान होते तेच ‘उलट ज्ञान’ होय. तेव्हां वर्ण वास्तविक एकच आहेत आणि त्यांमध्ये जो भेद भासतो तो संयोग, विभाग वगैरे उपाधीमुळेच भासतो. ~~असल्यादि~~ उदात्त, अनुदात्त वगैरे वर्णाचे अनेक प्रकार भासतात. किंवा, हा जो वर्णीमध्ये भेद भासतो तो ध्वनीमुळे भासतो असें जाणावै. मनुष्यांची गर्दी ज्ञाली असतां दूर असणाऱ्या मनुष्याला क, ख वगैरे वर्णाचे स्पष्ट ज्ञान न होतां जो नुसता आवाज ऐकूं येतो त्याला ‘ध्वनि’ असें म्हणतात. मधुर, कठोर वगैरे त्या आवाजाचेच धर्म आहेत; आणि हेच धर्म जवळ आलेल्या मनुष्याला जे क, ख वगैरे वर्ण ऐकूं येतात त्या वर्णावर भासतात; व त्यामुळे वर्णाचे उदात्त वगैरे भेद होतात; परंतु हे वर्णाचे भेद खरे नव्हेत. आणि याप्रमाणे ‘ध्वनीवरचे धर्म वर्णावर भासतात’ असें मानल्याने ‘हा उदात्त आहे, हा अनुदात्त आहे’ इत्यादि ज्ञानांना आधार भिठतो. जर संयोगविभागांवरचे धर्म वर्णावर भासतात असें पूर्वी सांगितल्याप्रमाणे मानले, तर संयोगविभागांचे प्रत्यक्ष ज्ञान होत नसल्यामुळे त्यांच्या धर्माचीही वर्णावर प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. तेव्हां ‘हा उदात्त आहे’ इत्यादि ज्ञाने निराधार होतील. शिवाय, ‘उदात्त’ वगैरे धर्माच्या भेदाने वर्णाही भिन्न होतात असा आग्रह धरणे रास्त नाही. कारण, एका वस्तूच्या भेदाने दुसऱ्या वस्तूचा भेद ज्ञालेला कोठेही आढळत नाही. व्यक्ती अनेक असल्या तरी त्या सर्वावर जाति एकच असते, तिचा कांही भेद होत नाही. शिवाय, वर्णापासूनच अर्थाचे ज्ञान संभवत असतां उगीच स्फोटाची कल्पना करणे निरर्थक होय. आतां, येथे शंकाकाराचे म्हणणे असें आहे की ‘मी कांही स्फोटाची कल्पना करीत नाही’; तर मला क्या स्फोटाचा प्रत्यक्ष अनुभवच आहे; कारण, शब्दाचे उच्चारण करतेवेळी एकेक वर्णाच्या ज्ञानाने अंतःकरणावर संस्कार उत्पन्न होऊन शेवटचा वर्ण उच्चारल्याबोर त्यामध्ये एकदम स्फोट भासतो.’ परंतु हे शंकाकाराचे म्हणणे बरोबर नाही. हा जो एकदम भास होतो तो भास म्हणजे वर्णाच्या समुदायाचे स्मरण होय, दुसरे कांही नाही. जर हा स्फोट त्रुक्या म्हणण्याप्रमाणे वर्णाहून निराळा पदार्थ असता तर त्या स्फोटामध्ये जसे उच्चारलेल्या वर्णापेक्षां निराळे वर्ण भासत नाहीत, तसे उच्चारलेले वर्ण देखील भासून नयेत; पण ते तर भासतात. त्यावरून हा भास म्हणजे वर्णाचे स्मरणच होय. आतां, अनेक वर्णाचे एकदम ज्ञान होणे अशक्य आहे असें जें तू म्हटलेस, तें बरोबर नाही, कारण, जसे एका ठिकाणी असलेल्या अनेक पदार्थाचेही एकदम ज्ञान होत असते, उदा:—ही ओळ, हे वन, ही सेना, हे दहा, हे शंभर इत्यादि, तसे एका अर्थाचे प्रतिपादन करीत असल्यामुळे अनेक वर्णाचे ‘गो हा एक शब्द आहे’ असें ज्ञान होण्याला कांहीच हरकत दिसत नाही. आतां, येथे शंकाकार म्हणतो:—जर एकदम

भासलेत्या अनेक वर्णना शब्द असें म्हणावें तर ज्या दोन शब्दांमध्ये सारखेच वर्ण आहेत— उदाहरणार्थे, राजा जारा, कपि पिक, इत्यादि—त्या ठिकार्णी वर्णाचे उच्चारण शाल्यानंतर त्या शब्दांपैकी अमुकच हा शब्द आहे असें विशेष ज्ञान होणार नाही. ह्या शंकेचे उत्तरः—जरी दोन्ही शब्दांमध्ये वर्ण सारखेच आहेत, तरी त्यांपैकी ‘राजा’ ह्या एका शब्दामध्ये ज्या क्रमानें वर्ण आहेत त्या क्रमानें ‘जारा’ ह्या दुसऱ्या शब्दामध्ये नाहीत. तेव्हां, जसा कम असेल त्याप्रमाणे हा अमुक शब्द आहे असें ओळखण्यास कांही अडचण पडणार नाही. शिवाय, थोर मनुष्यांच्या व्यवहारावरून जेव्हां आरंभी लहान मुलांना शब्दांच्या अर्थाचे ज्ञान होतें तेव्हांही वर्णाच्या क्रमानेच ते ज्ञान होतें. त्याप्रमाणेच, पुढे ती मुले जेव्हां स्ततः व्यवहार करतात, तेव्हां देखील त्यांना त्या वर्णाचे क्रमानें ज्ञान होऊन मग त्यांच्या अर्थाचे ज्ञान होतें अशी कल्पना करण्यांत लाघव आहे. शिवाय, स्फोट मानणाऱ्याला ‘वर्णापासून अर्थाचे ज्ञान होतें’ ही दृष्टेत्पत्तीस येणारी गोष्ट टाकावी लागते. आणि वर्णाशिवाय दुसऱ्या कोणपासून अर्थाचे ज्ञान झालेले जें कोठेही आढळत नाही तें कवूल करावें लागते. द्विवाय वर्णापासून स्फोटाचे ज्ञान होतें आणि त्या स्फोटापासून अर्थाचे ज्ञान होतें अशी कल्पना करण्यांत गौरव आहे. आतां, प्रत्येक उच्चारणामध्ये वर्ण हे निरनिराळे आहेत असें जरी कदाचित् मानले तरी ‘ते हे वर्ण आहेत’ अशी जी प्रत्यभिज्ञा हेते तिची उपपत्ति करण्याकरितां वर्णावर जाति मानलीच पाहिजे; तेव्हां त्या जातीपासून अर्थाचे ज्ञान होतें असें मानावें. कसेही असो, ‘शब्द’ हे नांव स्फोटाला द्या, वर्णाला द्या, किंवा जातीला द्या, नित्य शब्दापासून देवादिकांची उपत्ति होते हे जें आमचें म्हणणे आहे तें कांही विरुद्ध होत नाही.

(सू. २९) वेदांचा स्वतंत्र कर्ता आढळत नसल्यामुळे वेद हे नित्य आहेत असें पूर्व-भीमांसेमध्ये जें सिद्ध केले आहे त्यावर जी शंका आली होती कीं ‘देव जर उत्पन्न होतात तर त्यांचे वाचक शब्द देखील उत्पन्न होतात तेव्हां अर्थातच वेद अनित्य होतात’ त्या शंकेचे समाधान करून जें वेदाचें नित्यत्व भागील सूत्रांत स्थापिले आहे तेंच या सूत्रांत सांगितले आहे. तें असें :—ज्याअर्थी वेदापासून सर्व उत्पन्न होतें त्याअर्थी वेद नित्य आहेत असें स्फृटलेच पाहिजे. श्रुतीस्मृतीमध्येही प्रलय शाल्यानंतर पुनः सृष्टि उत्पन्न होतेवेळी ‘आरंभी वेद प्राप्त होतात’ असें सांगितले आहे; ‘वेद उत्पन्न होतात’ असें सांगितले नाही. ह्यावरूनही वेद नित्य आहेत असें सिद्ध होतें.

: (सू. ३०) शंका—‘इंद्र वगैरे देव जरी उत्पन्न झाले तरी त्यांच्यावरची जाति नित्य आहे; कारण एक इंद्र नष्ट झाला; तरी दुसरा इंद्र तिला आश्रय आहेच; आणि जाति हाच शब्दाचां अर्थ आहे; तेव्हां शब्द, अर्थ आणि संबंध हे सर्व नित्य असल्यामुळे वेद नित्य आहेत’ असें सांगितले. आतां हे सर्व ‘एक इंद्र गेला कीं लागलीच दुसरा उत्पन्न झालाच’ अशी इंद्र वगैरे देवांची माल लागेल तरच लुळेल. पण प्रलयाचे वेळी जेव्हां सर्वांचा नाश होऊन पुनः सर्व नवीन उत्पन्न होतें, तेव्हां मध्ये सर्व प्रकारचा व्यवहार बंद शाल्यामुळे ‘शब्द व अर्थ हे नित्य आहेत.’ असें कसें सिद्ध करतां येईल ? उत्तरः—हा संसार अनादिच आहे, हांत नवीन कांहीच नाही. हे पुढे (२।१।३६ मध्ये) सूत्रकार सिद्ध करणार आहेत. तेव्हां झोपेतून जागा शालेल्या मनुष्याचा जसा पूर्वप्रमाणेच व्यवहार चालू होतो, तसा प्रलयाच्या पूर्वांचाच व्यवहार पुनः सृष्टि उत्पन्न होतेवेळी चालू होतो. झोप म्हणजे एक प्रलयच आहे, आणि जागृति म्हणजे एक पुनः उत्पत्तिच आहे असें श्रुतीवरून सिद्ध होते. शंका:—एकाला झोप लागली तरी इतर मनुष्यांचे व्यवहार चालूच असतात. आणि झोपेतून जागा शालेल्या मनुष्याला स्वतःला पूर्वांचे

स्मरणही होतें. तेव्हां त्या मनुष्याचा पूर्वीप्रमाणे व्यवहार चालू होतो हें बरोबरच आहे. पण प्रलयाचे वेळी तसें होणें शक्य नाही. कारण, त्या वेळी कोणाचाच व्यवहार चालू नसतो, आणि पुनः उत्पत्ति ज्ञास्यानंतर कोणालाई पूर्वीचे स्मरण नसतें. उत्तरः—जरी मध्ये सर्व व्यवहार बंद होतात तरी ब्रह्मदेव वगैरे देव पुनः उत्पन्न ज्ञाले म्हणजे त्यांना परमात्म्याच्या अनुग्रहामुळे पूर्वीचे स्मरण होतें असें मानण्यास हरकत नाहीं. जरी अज्ञानी लोकांना पूर्वीच्या जन्माचे स्मरण होत नाहीं, तरी देवांना त्यांच्या सारखेच स्मरण होऊं नये असें नाहीं. कारण सर्वच सारखे असतात असा नियम नाहीं. प्राण्यांमध्ये देखील, मनुष्यापासून तों पशु पक्षी वगैरे येट वृक्षांपर्यंत, उत्तरोत्तर ज्ञान आणि ऐश्वर्य हीं कभी कभी आहेतसें दिसतें. तसेच, मनुष्यापासून तों ब्रह्मदेवापर्यंत उत्तरोत्तर ज्ञान आणि ऐश्वर्य हीं अधिक अधिक आहेतसें दिसतें; व असें श्रुतिसृतीमध्येही सांगितले आहे. तेव्हां, ब्रह्मदेव वगैरे देव हे चांगले कर्म करणारे व ज्ञानी असल्यामुळे त्यांना परमात्म्याच्या अनुग्रहामुळे झोपेंदून जागा जालेल्या मनुष्याप्रमाणे पूर्वीच्या कल्पांतील स्मरण होण्यास कांहींच हरकत नाहीं. ब्रह्मदेवावर परमात्म्याची कृपा आहे हें श्रुतीवरून सिद्ध होतें. कारण, खेताश्वतर उपनिषदामध्ये ‘परमात्म्यानें ब्रह्मदेवाला वेद दिले’ असें सांगितले आहे. त्याप्रमाणेच ‘मधुक्ळण्ड’ वगैरे कर्तीना कन्वेद उपलब्ध ज्ञाला असें शौनकादिकांनीही सांगितले आहे. तरेच, प्रत्येक वेदाचे मंत्रद्रष्टे कर्षी आहेत व एखाद्याला मंत्रद्रष्टा वगैरे (गोष्ठी-) चे ज्ञान असेल तरच त्याने मंत्रांच्या साहाय्यानें अनुष्ठान करावें असें श्रुतीनेच सांगितले आहे. तेव्हां, देव आणि कर्षी यांवर परमात्म्याचा अनुग्रह आहे; व त्यामुळे त्यांना पूर्वीचे स्मरण होतें; व त्यामुळेच ते पूर्वीप्रमाणे व्यवहार करतात. एकंदरीत, संसार अनादि आहे हें सिद्ध ज्ञाले. शिवाय, सुखाकरितां धर्म सांगितला आहे; आणि दुःख होऊं नये म्हणून अधर्माचा निषेध केला आहे. आतां, ज्या सुखाकरितां लोक धर्म करतात आणि जे दुःख होऊं नये म्हणून ते अधर्म करीत नाहींत तीं सुखदुःखें पूर्वी अनुभवलेली किंवा ऐकिलेलीं तरी पाहिजेत. नाहीं तर, नवीन सुखाची आवड आणि नवीन दुःखाचा तिटकारा मनुष्याला असूं शकणार नाहीं. आतां ही सुष्ठि तर पूर्वीच्या कल्पामध्ये जे धर्म व अधर्म लोकांनी केले असतील त्यांचे फल त्यांना मिळावें म्हणूनच ज्ञाली आहे. तेव्हां पूर्वीच्या कल्पामध्ये लोकांनी जीं सुखदुःखें मनांत आणून कर्म केले तीच सुखदुःखें द्या कल्पामध्ये त्या लोकांना प्राप्त होतात असें मानलेच पाहिजे. यावरूनही पूर्वीच्या सारखीच ही सुष्ठि आहे असें सिद्ध होतें. सृतीमध्येही असेच सांगितले आहे. प्रलयाचे वेळीही संस्काररूपी बीज शिळक राहुन बाकी सर्वांचा नाश होतो व त्या संस्काराच्या योगानेच पुनः सुष्ठि उत्पन्न होते असेच मानले पाहिजे. नाहीं तर, ‘एकाएर्कीच जग उत्पन्न होते’ असें म्हणूनच्या प्रसंग येईल. आतां, प्रत्येक कल्पामध्ये निरनिराळे संस्कार आहेत हें म्हणेच्या कल्पनेच्या बाहेर असल्यामुळे तें संभवत नाहीं. तेव्हां, सर्व कल्पामध्ये अज्ञानरूपी संस्कार हा भारखाच आहे. तेव्हां जसे ‘एखाद्या कल्पामध्ये पांचांपेक्षां ज्यास्त इंद्रिये आहेत व पांचांपेक्षां ज्यास्त विषय आहेत’ हें म्हणें शक्य नाहीं, तसेच इंद्रिये आणि विषय यांचेमधील संबंध वगैरे व्यवहार प्रत्येक सृष्टीमध्ये भिन्न आहेत अशी कल्पना करणे शक्य नाहीं. तेव्हां यावरून सर्व लोकांचे सर्व प्रकारचे व्यवहार देखील सर्व कल्पामध्ये सारखेच आहेत निराळे नाहींत असें सिद्ध होतें. आणि सर्व कल्प सारखेच आहेत हें श्रुतिसृतीवरूनही सिद्ध होतें.

(सू. ३१) आतां पुनः पूर्वपक्ष्यांचे म्हणें असें आहे कीं, देवादिकांना ब्रह्मविद्येचा अधिकार नाहीं असें जैमिनीचे भत आहे. कारण, जर देवादिकांना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे शां. भा..... ३४

असें मानले तर त्या ब्रह्मविद्येच्या अंगभूत ज्या 'मधु' वगैरे विद्या त्यांचाही त्यांना अधिकार आहे असें मानावे लागेल. पण तें तर संभवत नाही. कारण 'सूर्यावर मधूची भावना करून त्या सूर्याची उपासना करावी' असें भद्रविद्येमध्ये सांगितले आहे. आतां ही उपासना जर देवांनीही करावयाची असें असेल तर सूर्यानें कोणत्या सूर्याची उपासना करावयाची हें सांगतां येत नाही. तसेच, पुढेही 'सूर्याच्या ठिकाणी असणाऱ्या रोहित वगैरे पांच प्रकारच्या अमृतावर वसु वगैरे पांच प्रकारचे देव क्रमानें आपआपले उपजीवन करतात' असें सांगितल्यानंतर 'जो हें वसु वगैरे देवांचे उपजीवनभूत अमृत जाणतो त्याला वसु वगैरे देवांचे ऐश्वर्य प्राप्त होतें' असें सांगितले आहे. आतां, वसु वगैरे देवांनी अमृतावर उपजीवन करणारे दुसरे कोणते वसु वगैरे देव जाणावे, आणि दुसऱ्या कोणत्या वसु वगैरे देवांचे ऐश्वर्य मिळवावे तें सांगतां येत नाही. तसेच, छांदोग्य उपनिषदामध्ये अग्नि, वायु वगैरे देवांच्या ज्या उपासना सांगितल्या आहेत त्या उपासनांचा त्या देवांनाच अधिकार असें संभवत नाही. तसेच, गौतम, भरद्वाज वगैरे ऋषीच्या ज्या उपासना सांगितल्या आहेत त्या उपासनांचाही त्या ऋषीनाच अधिकार असें संभवत नाही. तेव्हां देवादिकांना ब्रह्मविद्येचा अधिकार नाही असेच म्हटले पाहिजे.

(स. ३२) शिवाय, जीं ज्योतीचीं मंडळे आकाशामध्ये दिवसां तर्शीच रात्रीं दृष्टीस पडतात तीं 'आदित्य' वगैरे शब्दांचे अर्थ होत. त्या ज्योतीच्या मंडळांना तर अधिकार मुळीच संभवत नाही. कारण तीं अचेतन आहेत. त्यामुळे त्यांना इच्छा असण्याचा संभव नाही. त्याप्रमाणेच अग्नि शब्दाचा अर्थ जो विस्तव तोही अचेतनच होय. आतां मंत्र, अर्थवाद, इतिहास, पुराण आणि लोकव्यवहार यांवरून देवांना शरीर आहे असें जे वाटते तें बरोबर नाही. कारण अगोदर लोकव्यवहार म्हणजे एक स्वतंत्र प्रमाण आहे असें मुळीच नाही. तर जी गोष्ट लोकव्यवहारावरून सिद्ध झाली असें म्हणतात ती गोष्ट प्रत्यक्ष वगैरे प्रमाणापैकी कोणत्या तरी एका प्रमाणानें सिद्ध झालेली असतेच. पण 'ती अमुक प्रमाणानें सिद्ध झाली' असा विशेष विचार जेथे होत नाही तेथें ती प्रत्यक्षादि प्रमाणांवरून सिद्ध झाली असें न म्हणतां लोकव्यवहारावरून सिद्ध झाली असें म्हणण्याचा परिपाठ आहे. आतां, देवांना शरीर आहे ही गोष्ट प्रत्यक्ष वगैरे प्रमाणांवरून सिद्ध होत नाही हें तर स्पष्टच आहे. इतिहास आणि पुराणे हीं देखील पुरुषानें केलेली असल्यामुळे तीं स्वतःच प्रमाण नव्हेत. त्यांना दुसऱ्या प्रमाणाची जहर आहेच. अर्थवाद देखील स्वतंत्र प्रमाण नाही; विधीची प्रशंसा करणे येवढाच त्याचा उपयोग आहे. मंत्र देखील प्रमाण नाही; कर्माला उपयोगीं पडणाऱ्या वस्तूंचा बोध करून देणे एवढाच त्याचा उद्देश आहे; त्याच्यावरून कोणतीही गोष्ट सिद्ध करतां येत नाही. तेव्हां देवांना शरीर आहे अशाविष्यीं कांहीच प्रमाण नसल्यामुळे देवांना ब्रह्मविद्येचा अधिकार नाही असें सिद्ध होते.

(स. ३३) आतां येथे सिद्धांत्याचे म्हणणे असें आहे कीं देवादिकांना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असें बादरायणाचे मत आहे. कारण, 'इच्छा' वगैरे जीं अधिकाराचीं सर्व कारणे तीं त्यांच्या ठिकाणी संभवतात. जरी ब्रह्मविद्येच्या अंगभूत अशा 'मधु' वगैरे विद्यामध्ये देवादिकांना अधिकार संभवत नाही, तरी तेवढ्यावरून जेथे अधिकार संभवतो तेयेही तो त्यांना नाही असें म्हणणे गैर आहे. मनुष्यांमध्येही राजसूय यशाचा ब्राह्मणांना अधिकार नाही म्हणून तेवढ्यावरून इतर यशांचाही त्यांना अधिकार नाही असें होत नाहीं. शिवाय, बृहदारण्यक आणि छांदोग्य उपनिषदांवरून 'देवादिकांना अधिकार आहे' असेच निष्पत्र होते. सृष्टी-मध्येही ब्रह्मविद्येच्या संभवानें गंधर्व आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आढळतो. आतां, जरी

‘आदित्य’ वैरे शब्दांचा ‘ज्योतीची मंडळे’ हा अर्थ आहे, तरी आदित्य वैरे पदार्थ अनेतन आहेत असे समजूनये. कारण, मंत्र आणि अर्थवाद यांमध्ये सांगितलेल्या त्यांच्या व्यव-हारावरून ते चेतन आहेत असेंच सिद्ध होते. आतां, आकाशांत दिसणाऱ्या ज्योतीना जरी आदित्य वैरे शब्द लावतात, तरी ते शब्द ज्योति वैरे रूपाने राहणाऱ्या देवांचे प्रतिपादन करतात. कारण, देवांना वाटेल ते (ज्योति वैरे) रूप धारण करण्याचे सामर्थ्य आहे. ‘इंद्रानें मेव्यांचे रूप धारण करून मेघातिथीचे हरण केले’ तसेच, ‘सूर्याने पुरुषांचे रूप धारण करून कुंतीशीं समागम केला’ असे श्रुतीसृष्टींमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच, मृत्तिका वैरे जे अनेतन पदार्थ आपल्याला दिसतात तेथेही त्या मृत्तिका वैरेंच्या अभिमान बाळगणाऱ्या चेतन देवता राहतातच. म्हणूनच कुंतीमध्ये मृत्तिका वैरेंचा संवाद सांगितला आहे. तेव्हां आकाशांत दिसणारी ज्योति जरी अनेतन आहे तरी त्या ज्योतीचा अभिमान बाळगणारी आदित्य नांवाची देवता मात्र चेतन आहे. आतां, ‘मंत्र आणि अर्थवाद यांचा उद्देश निराळाच आहे म्हणून त्यांचा स्वतःचा अर्थ खरा धरतां येत नाही. तेव्हां तो अर्थ देवांना शरीर आहे अशाविषयीं प्रमाण होत नाही’ असे जे म्हटले आहे; त्याचे उत्तर :—स्वतःचा अर्थ खरा धरण्याचे कारण ‘निराळा उद्देश नसणे’ हे नव्हे; तर ‘त्या अर्थाचे ज्ञान होणे’ हे होय. तसेच स्वतःचा अर्थ खरा न धरण्याचे कारण ‘निराळा उद्देश असणे’ हे नव्हे; तर ‘त्या अर्थाचे ज्ञान न होणे’ हे होय. उदाहरणार्थ, जरी दुसऱ्या कामाकरितां मनुष्य निघाला असला तरी वारंत पडलेले जे गवत त्याचे ज्ञान त्याला होतेच. शंका :—हा दृष्टांत बरोबर नाही. कारण, तेथें गवताचे स्वतंत्र रीतीने प्रत्यक्ष ज्ञान होत आहे. आणि हा ठिकाणी अर्थवाद-वाक्याची विधिवाक्याशीं एकवाक्यता असल्यामुळे ते वाक्य विधीची फक्त प्रशंसा करते; त्याला स्वतंत्र अर्थ नाही. जसे ‘मद्य प्राशन करू नये’ हा वाक्यामध्ये ‘नये’ हा निषेध सोडून बाकीच्या पदांचा ‘मद्य प्राशन करावे’ असा वाक्यार्थ करतां येत नाही, तसे अर्थवाद व विधि हे दोन्ही मिळून एकच वाक्य होत असल्यामुळे विधीला सोडून नुसल्या अर्थवाद-वाक्याचा स्वतंत्र अर्थ करतां येत नाही. उत्तर :—हा तुझाच दृष्टांत बरोबर नाही. कारण, ‘मद्य प्राशन करू नये’ हा वाक्यामध्ये सर्व पदांचा एकच अन्वय होतो म्हणून तेथे ‘मद्य प्राशन करावे’ असा दुसरा वाक्यार्थ होत नाही हे रास्त आहे. पण, येथे अर्थवादवाक्यांतील पदांचा एक निराळा अन्वय होऊन त्या पदांचा एक निराळा वाक्यार्थ होतो. मग या पदांचे प्रयोजन काय? असा जेव्हां आपण विचार करतो तेव्हां ती पदे विधीची प्रशंसा करतात असे आपल्याला समजते. जसे ‘वायु देवतेला उद्देश्य शेत पश्च मारावा’ हे विधिवाक्य आहे. आणि ‘वायु ही त्वरित काम करणारी देवता आहे’ हे अर्थवाद-वाक्य आहे. हा अर्थवाद-वाक्याचा स्वतंत्र अर्थ होऊन त्यापासून वायुचा स्वभाव कसा आहे ते समजते. नंतर ‘ज्याअर्थी अशा वायुच्या संबंधाने हैं कर्म आहे त्याअर्थी ते फार चांगले आहे’ अशी विधीची प्रशंसा होते. तेव्हां अर्थवाद-वाक्याचा विधिवाक्याहून निराळा स्वतंत्र अर्थ होत असल्यामुळे आम्ही दिलेला गवताचा दृष्टांतच बरोबर आहे. आतां, ज्या ठिकाणी—उदाहरणार्थ, ‘अग्नि हे यंदीवर औषध आहे’ या ठिकाणी—अर्थवाद-वाक्यामध्ये सांगितलेली गोष्ट अनुभवावरून सिद्ध होते, त्या ठिकाणी त्या गोष्टीचा अनुवाद करूनच अर्थवाद-वाक्याची प्रवृत्ति होते; तेथे अर्थवाद-वाक्य हे स्वतःच्या अर्थाविषयीं प्रमाण आहे असे समजावे. आणि जेथे—उदाहरणार्थ, ‘यज्ञस्तंम हा सूर्य आहे’ येथे—अर्थवाद-वाक्यामध्ये सांगितलेली गोष्ट लोकविरुद्ध असते, तेथे अर्थवाद-वाक्य स्वतःच्या अर्थाविषयीं प्रमाण न धरतां त्या वाक्याचे एखादा धर्म दाखविष्याविषयीं तात्पर्य

आहे असें समजावें. आतां ज्या ठिकाणी—उदाहरणार्थ, ‘इंद्राच्या हातांत वज्र आहे’ या ठिकाणी—अर्थवाद-वाक्यामध्ये सांगितलेली गोष्ट लोकसिद्धही नाहीं आणि लोकविरुद्धही नाहीं, त्या ठिकाणी ‘अर्थवाद-वाक्य इं श्रुतीतील वाक्य आहे आणि त्या वाक्यांत सांगितलेली गोष्ट लोक-विरुद्ध नाहीं’ एवत्यावरून तें अर्थवाद-वाक्य स्वतःच्या अर्थाविषयीं प्रमाण घरावें. एकंदरीत, ‘इंद्राच्या हातांत वज्र आहे’ इत्यादि अर्थवाद-वाक्यांवरून ‘देवांना शरीर आहे’ असें सिद्ध होतें. याप्रमाणेच मंत्राविषयींही समजावें. शिवाय, ज्याअर्थीं देवांना उद्देशून हवी द्यावे असें विधिवाक्ये सांगतात त्याअर्थीं देवांना कांहीतरी आकार असलाच पाहिजे. नाहीं तर त्यांचें ध्यान करतां येणार नाहीं. कारण, ज्याला कांही आकार नाहीं तो मनांत आणतां येत नाहीं; आणि तो मनांत आणल्याशिवाय त्याला हवी देतां येत नाहीं. ‘देवतेचे ध्यान करून तिला हवी द्यावे’ असें श्रुतीनेंही सांगितले आहे. आतां, मंत्र हेच देवांवें स्वरूप असेंही म्हणतां येत नाहीं. कारण, शब्दांपेक्षां अर्थ हा निराळा आहे; आणि मंत्र तर केवळ शब्दरूपच आहेत. तेव्हां मंत्र आणि अर्थवाद यांमध्ये देवांचे जे जे स्वरूप सांगितले आहे तें तें खोटें आहे असें शब्द प्रमाण मानणान्याला कधींही म्हणतां येत नाहीं. त्या मंत्रार्थवादांवरूनच लोकांनी इतिहास व पुराणे केलीं असल्यामुळे ती देखील देवादिकांना शरीर आहे अशाविषयीं प्रमाण होत. शिवाय, देवादिकांना शरीर आहे हे प्रत्यक्ष वगैरे प्रमाणांवरूनही सिद्ध होतें. कारण, आम्हांला जरी देवांचे शरीर दिसत नाहीं तरी पूर्वीच्या सिद्ध लोकांना तें दिसत होतें. म्हणूनच, ‘व्यास वगैरे कधी देवादिकांशीं प्रत्यक्ष बोलत होते’ असें स्मृतीमध्ये सांगितले आहे. आतां, जो असें म्हणेल कीं आमच्यासारखेच व्यास वगैरे पूर्वीच्या लोकांना देखील देवादिकांशीं व्यवहार करण्याचे सामर्थ्य नव्हते त्याला जगांत वैचित्र्य नाहीं असें म्हणावें लागेल. मग हड्डीप्रमाणे सार्वमौम क्षत्रिय राजा पूर्वीं कधींही नव्हता असें म्हणणे त्याला भाग पडेल. अशा रीतीने राजसूय वगैरे यशांचे विधी फुकट होतील. कारण, त्या यशांचे क्षत्रिय राजेच अधिकारी आहेत. तरेच, वर्णाश्रमांची व्यवस्था देखील हड्डीप्रमाणेच पूर्वीं केव्हांही चांगली चालत नव्हती असेंच तो म्हणेल. मग व्यवस्था करणारै शाळ फुकट होईल. तात्पर्य, व्यास वगैरे कधी आमच्यापेक्षां अधिक पुण्यवान् म्हणून देवादिकांशीं बोलत होते असें मानावें हेच चांगले. शिवाय, मंत्रजप केल्याने इष्ट देवता आपल्या जवळ येऊन आपल्याशीं भाषण करतात असें पतंजलीच्या योग-सूत्रांवरून सिद्ध होतें. तरेच, योगसाधनाने ‘अणिमा’ वगैरे सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धीच्या योगाने देवादिकांशीं प्रत्यक्ष व्यवहार करतां येतो असें जे योगशास्त्रांत सांगितले आहे तें नाकबूल करतां येत नाहीं. हे योगाचे माहात्म्य श्रुतीनेंही सांगितले आहे. तरेच, कधींच्या सामर्थ्याची देखील आमच्या सामर्थ्याशीं तुलना करणे बरोबर नाहीं. कारण, कधी हे मंत्रद्रष्टे आहेत. तेव्हां त्यांनी केलेली इतिहास व पुराणे हीं प्रमाणाच मानलीं पाहिजेत. अनुभवावरून सिद्ध होणान्या गोष्ठीना देखील त्या साधार आहेत असें संभवत असतांना निराधार म्हणणे बरोबर नाहीं. एकंदरीत, मंत्र वगैरे प्रमाणांवरून देवादिकांना शरीर आहे हे सिद्ध होतें. आणि यामुळेच इच्छा वगैरे कारणे संभवत असल्यामुळे देवादिकांना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असें म्हणण्यास कांहींच प्रत्यवाय दिसत नाहीं. शिवाय, मनुष्य हा आरंभी गंधर्व होतो, नंतर पितृस्वरूप होतो नंतर देव होतो अशा क्रमाने योग्यतेला चढत चंदत शेवटीं परमात्मस्वरूप होऊन मुक्त होतो अशी सांगितलेली‘क्रम-मुक्ति’देखील देवांना ब्रह्मविद्येचा अधिकार मानला म्हणजेच जुळते. नाहीं तर, देव-स्वरूप शालेल्या मनुष्याला ब्रह्मविद्येचा अधिकार नसल्यामुळे तो अधिक योग्यतेला चढणार नाहीं आणि मुक्त होणार नाहीं. तात्पर्य, देव वगैरेना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असें सिद्ध झाले.]

तदुर्योपि बादरायणः संभवात् ॥ २६ ॥

२६ त्या-(मनुष्या-) च्या वरच्या (देवां-) नाही (अधिकार आहे) असें बादरायण मानतो. कारण (अधिकार असण्याची कारणे त्यांच्या ठिकार्णीही) संभवतात. (९)

शास्त्राचा अधिकार मनुष्यांना आहे म्हणून मनुष्याच्या हृदयाच्या संबंधाने परमात्मा 'अंगठयाएवढा' असा श्रुतीत सांगितला आहे असें आम्ही वर प्रतिपादन केले. त्याच ओघाने सूत्रकार पुढील गोष्टीचे प्रतिपादन करतात. शास्त्राचा अधिकार मनुष्यांना आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु 'हा ब्रह्मज्ञानाचा अधिकार मनुष्यांनाच आहे' असा कांही नियम नाही; तर, 'त्या मनुष्यांच्या वरचे जे देव वगैरे त्यांनाही ह्या शास्त्राचा अधिकार आहे' असें बादरायण आचार्यांचे मत आहे. कशावरून ? कारण की, (अधिकार असण्याची कारणे त्यांच्या ठिकार्णीही) संभवतात. त्या देव वगैरेच्या ठिकार्णी देखील इच्छा वगैरे अधिकारांची कारणे संभवतात. त्यांपैकी 'विकारखूप विषयांचे ऐश्वर्य अनित्य आहे' अशा विचाराच्या योगाने देवादिकांना सुद्धां मोक्षाची इच्छा संभवतेच. तसेच, त्यांचे ठिकार्णी (शास्त्र पाहण्याचे व त्याग्रमाणे वागण्याचे) सामर्थ्याही संभवतें. कारण मंत्र, अर्थवाद, इतिहास, पुराण, व लोकव्यवहार यांवरून त्यांना शरीर आहे असे समजते. तसेच, (त्यांनी शास्त्र पाहूं नये असा) त्यांचा निषेधाही कोठे केलेला नाही. तसेच, 'उपनयन-' शास्त्रावरूनही त्यांचा अधिकार रद्द होत नाही. कारण, उपनयन हें वेदाध्ययनाकरितां आहे; आणि ह्या (देवां-) ना तर वेद स्वतःच प्रकाशित होत आहेत, शिवाय, ब्रह्मज्ञान प्राप्त करून वेण्याकरितां देव ब्रह्मचर्य वगैरे^१ धारण करतात असें पुढील श्रुतीवरून समजते. 'इदं हा एकरो वर्षेपर्यंत प्रजापतीजवळ ब्रह्मचर्यानें राहिलां' (छा० ८।१।३) 'वरुणाचा पुत्र भृगु ह्या आपला पिता जो वरुण त्याचेकडे गेला आणि हे भगवन् ! मला ब्रह्म सांगा असे म्हणाला' (तै० ४।१) इत्यादि. आतां 'देवाहून अन्य अशा देवता नसल्यामुळे (देवांना उद्देशून त्यांना कर्म करतां येत नाही म्हणून कर्मचा अधिकार) देवांना नाही' असे, आणि '(क्रषीहून) अन्य क्रषी न तल्यामुळे

१. 'झंद्राच्या हातात घऱ आहे' असे मंत्रात सांगितले आहे. 'ब्रह्मदेवाने आपल्या शरीराची त्वचा काढिली' असे अर्थवाद-वाक्य आहे. इतिहास आणि पुराणे यांमध्ये तर देवांना शरीर आहे असे वर्णन पुष्कळ ठिकार्णी केले आहे. लोकामध्ये देखील मनुष्यासारखीच देवांची चित्रे काढतात, आणि मनुष्यासारख्याच देवांच्या मूर्ती करून देवळांत वसवितात. तेव्हांया सर्व कारणावरून देखांना शरीर आहे असे सिद्ध होते.

२. वेदाध्ययनाचा अधिकार वेण्याकरितां ब्राह्मणानें उपनयन नांवाचा संस्कार करावा हे 'उपनयन-शास्त्र' होय.

३. 'वगैरे' शब्दाने गुरुच्या जवळ जाणे, स्थाची सेवा करणे, इत्यादि गोष्टी घाव्या.

(कर्मचा अधिकार) क्रष्णीना नाहीं, (जै. सू. भा. ६।१।५) असें, जे कर्मचा अधिकार नसण्याचे कारण सांगितले, तें ब्रह्मविदेसंबंधानें लागं होत नाहीं. कारण, ब्रह्मविदेचा अधिकार प्राप्त झालेल्या इंद्र वौरे देवांना इंद्र वौरेना उद्देशून कोणतेही कर्म करावयाचे नाहीं. तसेच, भूगु वौरे क्रष्णीना देखील आणण भूगु वौरेच्या गोत्रांतील आहों या नात्यानें कोणतेही कर्म करावयाचे नाहीं. तेव्हां देवादिकांना देखील ब्रह्मविदेचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांचे पासून कोण काढून घेईल ? आतां देवादिकांना अधिकार असला तरी देखील ‘ अंगव्याएवढा ’ ही श्रुति (देवादिकांच्या) स्वतःच्या अंगव्याच्या मानानें पाहिली असतां विरुद्ध होत नाहीं. (२६)

विरोधः कर्मणीति चेन्नानेकप्रतिपत्तेर्दर्शनात् ॥ २७ ॥

२७ कर्मचे ठिकार्णी विरोध येतो असें म्हणशील तर तसें नाहीं; कारण देव अनेक रूपे धारण करतात असें दृष्टेत्पत्तीस येतें. (९)

शंका:—जर देवादिकांना शरीरें आहेत असें मानून त्यांना ब्रह्मविदेचा अधिकार आहे असें गृहणाल, तर त्यांना शरीरें असल्यामुळे क्रत्विग् वौरेप्रमाणे इंद्र वौरे देखील स्वतः हजर राहून यज्ञाला सहाय्यमूळ होतात असें मानावे लागेल. पण तसें मानले तर कर्मचे ठिकार्णी विरोध येईल. कारण ‘इंद्र वौरे देवता स्वतः हजर राहून यज्ञाला सहाय्य करतात’ असें दिसत नाहीं; आणि असें संभवतही नाहीं; कारण, एका इंद्राला एकाच वेळी अनेक यज्ञांमध्ये स्वतः हजर राहतां येत नाहीं. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर:— हा विरोध येत नाहीं. कशावरून ? देव अनेक रूपे धारण करतात यावरून. एक जरी देव असला तरी त्याला एकाच वेळी अनेक रूपे धारण करतां येतात हें कशावरून समजते ? हें दृष्टेत्पत्तीस येतें यावरून उदा० :—‘ देव किती आहेत ’ असा उपक्रम करून ‘ तीनशें तीन आणि तीन हजार तीन ’ असें सांगून, पुढे ‘ ते कोणते ’ असा प्रश्न उद्भवला असतां ‘ इतक्या द्वांच्या विभूती आहेत, (वास्ताविक) देव तर तेहेतीसींच आहेत ’ (बृ. ३।९।१२) असें श्रुतीनें उत्तर दिलें आहे; त्यावरून एकेका देवतेला एकाच वेळी अनेक रूपे असतात असें समजते. तसेच तेहेतीसांचाही

४. यज्ञामध्ये क्रत्विज् म्हणून जे ब्राह्मण निवडले जातात ते कोणत्या तरी क्रष्णीच्या गोत्रांत उत्पन्न झालेले असे लागतात. आतां, क्रषी हे स्वतःच गोत्राचे उत्पादक असल्यामुळे ते अन्य क्रष्णीच्या गोत्रांत उत्पन्न झाले असें म्हणतां येत नाहीं; म्हणून क्रष्णीना कर्मचा अधिकार संभवत नाहीं.

५. आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि ब्रह्मदेव असे तेहेतीस देव आहेत.

सहाई (तीन) वैगरेमध्ये अंतर्भाव होतो असें क्रमाक्रमाने सांगून पुढे ' एक देव कोणता ? ' तर ' प्राण ' असे श्रुतीने उत्तर देऊन ' सर्व देवांचे ' प्राण हे एक रूप आहे ' असे दाखविले आहे, त्यावरुन त्याच एका प्राणाला एकाच वेळी अनेक रूपे असतात असे समजते. त्याप्रमाणेच ' हे भरतश्रेष्ठ ! योगी हा आपल्या योगबळाने आपली बहुत शरीरे करतो; आणि त्या सर्वा (-च्या योगा -) ने पृथ्वीवर संचार करतो. कांहीं शरीरांच्या योगाने तो विषयांचा उपभोग घेतो; व कांहीं शरीरांच्या योगाने खडतर तपश्चर्या करतो; आणि शेवटी जसा सूर्य आपल्या किरणसमूहाला आवरतो तसा तो त्या सर्व शरीरांना आवरतो ' इत्यादि सृती देखील ' आणिमै ' वैगरे सिद्धी प्राप्त झालेल्या अशा योग्यांना एकाच वेळी अनेक शरीरे प्राप्त होतात असे दाखवतात. मग जन्मापासूनच सिद्ध असलेल्या देवांना तर काय सांगावे ! तेहां, (देवांना) अनेक रूपे धारण करतां येत असल्यामुळे एक एक देव पुष्कळ रूपांनी आपल्याला विभागून घेऊन पुष्कळ यज्ञांना एकाच वेळी साहाय्य करतो. आतां, त्या देवांना ' अंतर्धीन पावणे ' वैगरेची॒ शक्ति असल्यामुळे ते दुसऱ्याला दिसत नाहीत हैं बरोबरच आहे.

सूत्रांतील (सं.) ' अनेकप्रतिपत्तेदर्शनात ' याचा दुसरा अर्थ:—देहधारी लोकांच्या देखील कृत्यांमध्ये उपयोगी पदण्यांत अनेक तळ्हा असलेल्या दिसतात; कधीं कधीं एकटा देहधारी एकदम अनेक कृत्यांमध्ये उपयोगी पडत नाहीं, जसें जेऊं घालणाऱ्या पुष्कळ लोकांना एकाच ब्राह्मणाला एकदम जेऊं घालतां येत नाहीं; पण कधीं कधीं एकटाच देहधारी एकदम अनेक कृत्यांमध्ये उपयोगी पडतो, जसा नमस्कार करणाऱ्या बहुत लोकांना एकाच ब्राह्मणाला एकदम नमस्कार करतां येतो, त्याप्रमाणे येथे (कोणत्यां तरी देवतेला) उद्देशून (कांहीं एक वस्तूचा अग्रीमध्ये) ल्याग करणे हैं यज्ञाचे स्वरूप असल्यामुळे (त्या यज्ञांत) देहधारी अशा एकच्या देवाला देखील उद्देशून बहुत लोक आपआपल्या वस्तूचा एकदम ल्याग करूं शकतील. म्हणून देव हे देहधारी आहेत असे मानले असतांही कर्माचे ठिकाणी कांहीं विरोध येत नाहीं. (२७)

२. अग्नि, पृथिवी, वायु, आकाश, सूर्य आणि स्वर्गलोक असे सहा देव आहेत. वरतीं सांगितलेले तेहेतीस देव हे शा सहांच्याच विभूती आहेत. हे सहा देव (अग्नि आणि पृथिवी मिळून एक लोक, वायु आणि आकाश मिळून दुसरा लोक, आणि सूर्य आणि स्वर्ग मिळून तिसरा लोक अशा) तीन लोकांच्या विभूती आहेत. हे तीन, अन व प्राण या दोघांच्या विभूती आहेत, व हे दोघे एका प्राणाच्याच विभूती आहेत.

३. मागील (पान २०७) टीप पहा.

४. येथे ' वैगरे ' शब्दानें ' दुसऱ्याची नजर बंद करण्याची शक्ति ' घ्यावी.

५. इंद्रादि देवांना यज्ञामध्ये स्वतः हजर न राहतां आपल्या जागीं बगूनच अनेक लोकांनी दिलेले हवी एकदम घेतां येतात असा अभिग्राय.

शब्द इति चेत्वातः प्रभवात्प्रत्यक्षानुमानाभ्याम् ॥ २८ ॥

२८ शब्दाचे ठिकाणीं (विरोध येतो) असें म्हणशील तर तसें
नाहीं. कारण ह्या—(शब्दां-) पासून (सर्वांची) उत्पत्ति आहे
असें प्रत्यक्ष आणि अनुमान यांवरून (सिद्ध होतें). (९)

‘देव वगैरे देहधारी’ आहेत असें मानले असतां कर्माचे ठिकाणीं विरोध येत नसेल तर न येऊ दे; परंतु शब्दाचे ठिकाणीं विरोध येईल. कसा ? शब्दाचा अर्थाशीं नित्य-संबंध आहे असे मानून वेद हे प्रमाण आहेत असें ‘अपेक्षा नाहीं’, (पू. मी. १।१।५) या सूत्रांत जैमिनीने सिद्ध केले आहे. परंतु आतां, जरी देहधारी असे मानलेले देव आपल्या सामर्थ्याच्या योगाने अनेक यज्ञांतील हर्वीचा एकदम उपभोग घेतील तरी त्यांना शरीरे असल्यामुळे त्यांना आमच्या- (मनुष्या-) सारखे उत्पत्ति व नाश हे असणारच. तेव्हां ‘नित्य शब्दाचा नित्य अर्थाशीं नित्य संबंध असल्यामुळे वैदिक शब्द प्रमाण आहेत’ असे जे पूर्वीं स्थापित केले आहे त्याला विरोध येईल. या पूर्वपक्षावर आमचे उत्तरः—हा सुद्धां विरोध येत नाहीं. कशावरून ? ह्या (शब्दा-) पासून (सर्वांची) उत्पत्ति आहे यावरून. ह्या वैदिक शब्दापासूनच देव वगैरे सर्व जग उत्पन्न होतें. शंका:—‘ह्या- (जगा-) ची उत्पत्ति वगैरे ज्यापासून होतात (ते ब्रह्म)’ (१।१।२) ह्या सूत्रांत ‘ब्रह्मपासून जगाची उत्पत्ति आहे’ असे ठरविले आहे. मग येथे ‘शब्दा-पासून जगाची उत्पत्ति आहे’ असे कसें म्हणतां ? शिवाय, जरी वैदिकशब्दापासून ह्या जगाची उत्पत्ति कबूल केली, तरी त्यामुळे शब्दाचे ठिकाणीं आलेला विरोध कसा गेला ? कारण वसु, रुद्र, आदित्य, विश्वेदेव, आणि मरुत् ह्या शब्दांचे अर्थ (जे देव, ते) उत्पन्न झाले असल्यामुळे अनित्यच आहेत, व ते अर्थ अनित्य आहेत म्हणून त्यांचे वाचक जे वैदिक ‘वसु’ वगैरे शब्द ते देखील अनित्यच आहेत असे कोण कबूल करणार नाहीं ? कारण ‘देवदत्ताला पुत्र झाला म्हणजेच त्याचे यज्ञदत्त असे नांव ठेवतात’ हे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे^३. तेव्हां शब्दाचे ठिकाणीं विरोध येतोच. या शकेवर आमचे उत्तरः—ही शंका बरोबर नाहीं. कारण ‘गाय’ वगैरे शब्द आणि त्यांचे अर्थ यांचे जे

१. ‘शब्द आणि अर्थ यांचा संबंध नित्य असल्यामुळे वेद प्रमाण होत; त्यांना इतर प्रमाणांची जरूर नाही’ असे या सूत्राचे तात्पर्य आहे.

२. नित्य वस्तु आणि अनित्य वस्तु यांचा संबंध अनित्यच असतो. म्हणून नित्य शब्दाचा अनित्य अर्थाशीं जो संबंध तो अनित्यच आहे. तेव्हां शब्द आणि अर्थ यांची जो नित्य संबंध तो येथे नष्ट होत असल्यामुळे वैदिक शब्द अप्रमाण होतील असा विरोध येतो.

३. त्याप्रमाणे येथेही ‘वसु’ वगैरे देव उत्पन्न झाल्यानंतर त्यांची जेव्हां नांवे ठेविली, त्या वेळीच ‘वसु’ वगैरे शब्द उत्पन्न झाले असल्यामुळे शब्दाला अनित्यत्व येते. आणि ज्याअर्थी हे शब्द वेदामध्ये आढळतात त्याअर्थीं वेदही अनित्यच आहेत असा अभिप्राय आहे.

संबंध ते नित्य आहेत असें (आपल्या) दृष्टोत्पत्तीस येतें. 'गाय' वैरे व्यक्ती जरी उत्पन्न होत असल्या तरी त्यांच्या वरची जाति कांहीं उत्पन्न होत नाहीं. द्रव्य, गुण, आणि कर्म, हा (तीन पदार्थां-) च्या व्यक्ती मात्र उत्पन्न होत असतात; जाती (उत्पन्न होत) नोंहींत. आतां शब्दांचा संबंध तर जारीशीच आहे, व्यक्तीशी नाहीं. कारण, व्यक्ती अनंत असल्यामुळे त्यांच्याशी शब्दाचा संबंध आहे किंवा नाहीं हें कल्याणे दुरापास्त आहे. तेव्हां व्यक्ती उत्पन्न झाल्या तरी जाती नित्य असल्यामुळे 'गाय' वैरे शब्दांचे ठिकाणी कांहीं विरोध दिसत नाहीं. त्याप्रमाणेच 'देव वैरे व्यक्ती उत्पन्न होतात' असें मानलें तरी त्यांच्या जाती नित्य असल्यामुळे 'वसु' वैरे शब्दांचे ठिकाणी कांहीं विरोध येत नाहीं असें जाणावें. आतां मंत्र, अर्थवाद वैरेवरून देवादिकांना शरीरे वैरे 'आहेत असें समजत असल्यामुळे त्यांना जाती आहेत असें जाणावे. अथवा 'सेनापति' वैरे शब्दांप्रमाणें 'इंद्र' वैरे शब्दही इंद्र वैरेना निरनिराळे अधिकार असल्यामुळे उपयोगांत आलेले आहेत असें समजावें; आणि जो जो ज्या ज्या अधिकारावर आस्तू होतो तो तो (त्या त्या) इंद्र वैरे शब्दांनी निर्दिष्ट केला जातो म्हणून कांहीं दोष येत नाहीं. आतां, ज्याप्रमाणे ब्रह्म जगाचे उपादानकारण आहे या अभिप्रायानें ब्रह्मापासून जगाची उत्पत्ति होते असें आम्हीं म्हटले आहे, त्याप्रमाणे शब्द जगाचे उपादानकारण आहे या अभिप्रायानें शब्दापासून जगाची उत्पत्ति होते असें आम्ही म्हणत नाहीं. तर, (जातिरूप) नित्य अर्थाशीं संबद्ध असे नित्य-शब्द वाचकरूपाने अस्तित्वांत आहेतच. नंतर त्या शब्दांनी व्यवहार करण्यास योग्य अशा अर्थरूप व्यक्ती उत्पन्न होतात, हा अभिप्रायानें ह्या-(शब्दा-) पासून (जगाची) उत्पत्ति होते असें म्हैटले आहे.

४. पृथिवी, जल, तेज वैरे 'द्रव्ये' होत. रूप, रस वैरे 'गुण' होत; आणि 'कर्म' हें चलनरूपी आहे. आतां 'घट', 'पट' वैरे द्रव्ये उत्पन्न झालीं तरी 'घटत्व' कांही नवीन उत्पन्न होत नाहीं; तें मूळचैच अहे. अरेंच गुण आणि कर्म यांविषयीं जाणावें.

५. येथे 'वैरे' शब्दांमें हवीचा भोग, ऐश्वर्य, प्रसन्नता आणि फलप्रदान हे पदार्थ घ्यावे.

६. जरी 'इंद्र' नांवाची व्याकी नवीन उत्पन्न झाली तरी इंद्र हा शब्द उत्पन्न झाला असें म्हणतां येत नाहीं. कारण, तो शब्द त्या व्यक्तीला अनुलक्ष्यन उपयोगांत आलेला नाही; तर अधिकाराला अनुलक्ष्यन उपयोगांत आलेला आहे. आणि व्यक्ती जरी नवीन उत्पन्न झाल्या तरी (इंद्र वैरेंचे पाऊस पाढणे वैरे) अधिकार हे मूळपासूनच असल्यामुळे शब्द देखील मूळपासूनच आहेत. तेव्हां शब्द अनित्य आहेत असा दोष येत नाहीं.

७. शब्द (म्हणजे उत्पन्न होणाऱ्या पदार्थांची नांवे) आरंभी घ्यानांत आणून नंतर ब्रह्मदेव जगांतील सर्व पदार्थ उत्पन्न करतो. आतां, ज्याअर्थीं पदार्थ उत्पन्न करतेवेळी आरंभी शब्द घ्यानांत आणावे लागतात, त्याअर्थीं शब्द हे पदार्थांचे एकप्रकारचे निमित्त-कारण आहेत असें समजावें. याच अभिप्रायानें शब्दापासून जगाची उत्पत्ति होते असें म्हैटले आहे.

(शंका:—) शब्दापासून जग उत्पन्न होतें असें कशावरून समजते? (उत्तरः—) प्रत्यक्ष आणि अनुमान यांवरून. येथे 'प्रत्यक्ष' या शब्दाचा अर्थ 'श्रुति' असा आहे. कारण, श्रुतीच्या प्रामाण्याला दुसऱ्याची जरूर लागत नाही. 'अनुमान' या शब्दाचा अर्थ 'स्मृति' असा आहे. कारण स्मृतीच्या प्रामाण्याला दुसऱ्याची जरूर लागते. हा (श्रुतिस्मृती 'जगाची') उत्पत्ति शब्दपूर्वक आहे, असें दाखवितात. उदाहरणार्थ—“ब्रह्मदेवानें (भंत्रांतीलैं) ‘एते’ हा शब्दावरून देवांचे स्मरण ज्ञाल्यामुळे देव उत्पन्न केले, ‘असुप्र’ या शब्दावरून मनुष्य उत्पन्न केले. ‘इंदु’ या शब्दावरून पितर उत्पन्न केले, ‘तिरःपवित्र’ या शब्दावरून ग्रह उत्पन्न केले, ‘आशु’ या शब्दावरून स्तोत्र उत्पन्न केले, ‘विश्व’ या शब्दावरून शब्द उत्पन्न केले, ‘अभिसौभग’ या शब्दावरून इतर प्रजा उत्पन्न केल्यां.”

८. आणि प्रत्यक्षाच्या प्रामाण्यालाही दुसऱ्याची जरूर नाही. तेव्हां श्रुति व प्रत्यक्ष हीं सारखीच असल्यामुळे 'प्रत्यक्ष' शब्दानें 'श्रुति' घेतली आहे.

९. सर्व स्मृती श्रुतीच्या आधारावर रचिल्या आहेत, म्हणजे श्रुतींत सांगितलेल्या गोष्टीच स्मरणानें स्मृतीमध्ये लिहून ठेविल्या आहेत. तेव्हां स्मृतीच्या प्रामाण्याला मूलभूत श्रुतीची जरूर आहे; आणि अनुमानाच्या प्रामाण्यालाही दुसऱ्याची म्हणजे प्रत्यक्षाची जरूर लागते. कारण, धूमांचे प्रत्यक्ष ज्ञान ज्ञाल्याशिवाय अदीचे अनुमान होत नाही. तेव्हां स्मृति व अनुमान हीं सारखीं असल्यामुळे येथे 'अनुमान' शब्दानें 'स्मृति' घेतली आहे.

१०. हा मंत्र क्रवेदांतील नवव्या मंडलांतल्या बासष्टाच्या सूक्ताचा आरंभ होय. तो येणेप्रमाणेः—एते असुप्रमिन्दवस्तिरःपवित्रमाशवः। विश्वान्याभि सौभगां॥ हा मंत्रांतील शब्दावरून ब्रह्मदेवाला जगांतील पदार्थांचे स्मरण होऊन नंतर त्यानें ते पदार्थ उत्पन्न केले असें छांदोग्य-ब्राह्मणामध्ये सांगितले आहे. ते छांदोग्य-ब्राह्मणांतील वाक्य 'श्रुति' या नांवानें येथे भाष्यकारांनी दाखल केले आहे.

११. 'एते' हें सर्वनाम जवळ असणाऱ्या वस्तुसंबंधानें लागत असते. त्याचा अर्थ 'हे' असा आहे. ब्रह्मदेवाला आपल्या हंद्रियांवर अनुग्रह करणारे देव जवळच असल्यामुळे एते हा शब्दावरून देवांचे स्मरण ज्ञालै. असूक म्हणजे रक्त, तें ज्या शरीरामध्ये मुख्य आहे अशा शरीराच्या योगानें मनुष्ये रमतात, म्हणून असुप्र शब्दावरून मनुष्यांचे स्मरण ज्ञालै. इंदु म्हणजे चंद्र. आतां पितर हे चंद्रमंडलामध्ये असतात. म्हणून इंदु शब्दावरून पितरांचे स्मरण ज्ञालै. तिरःपवित्र म्हणजे पवित्र वस्तुला दृढविणारे. आतां ग्रह हे पवित्र अशा सोमांचे प्राशान करून आपल्या हृदयामध्ये त्याला दडवितात म्हणून 'तिरःपवित्र' शब्दावरून ग्रहांचे स्मरण ज्ञालै. आशु म्हणजे समावेश करणारे. आतां स्तोत्रे म्हणजे ऋचांचा समुदायच असल्यामुळे स्तोत्रे हीं आपल्यामध्ये ऋचांचा समावेश करणारी आहेत. म्हणून आशु शब्दावरून स्तोत्रांचे स्मरण ज्ञालै. विश्व म्हणजे प्रवेश करणारे. आतां शब्द म्हणजे होत्याकद्वन म्हटल्या जाणाऱ्या कांहीं कच्चा. त्यांचा यज्ञप्रयोगामध्ये प्रवेश होतो म्हणून विश्व शब्दावरून शब्दांचे स्मरण ज्ञालै. अभिसौभग म्हणजे अत्यंत कल्याण, आतां प्रजा हा सर्वच कल्याणयुक्त असल्यामुळे अभिसौभग शब्दावरून प्रजांचे स्मरण ज्ञालै.

अशी श्रुति आहे. तसेच, 'त्यानें मन आणि वाणी यांचे मिथुन 'पैंहिले', (बृ. १।२।४) इत्यादि इतर श्रुतीमध्येही जागोजारी शब्दपूर्वक (जगाची) उत्पत्ति सांगितली आहे. स्तृतीमध्येही असेच सांगितले आहे:—'जिला आदि आणि अंत नाहीत अशी, नित्य आणि दिव्य वेदवाणी (जगाच्या) आरंभी स्वयंभूनें उत्पन्न केली, जिच्यापासून पुढे सर्व प्रकारच्या प्रवृत्ती (सुरुं झाल्या)'. आतां येथे जी 'वाणीची उत्पत्ति', सांगितली आहे ती 'वेदसंप्रदायाची प्रवृत्ति', या अर्थानें समजावी. कारण जिला आदि आणि अंत नाहीत अशा वाणीची दुसऱ्या तळ्हेनें उत्पत्ति संभवत नाही, याच अर्थाच्या पुढील स्तृती आहेत:—'प्राण्यांची नांवे, रूपे, आणि कर्म यांची प्रवृत्ति महेश्वरानें आरंभी वेदशब्दावस्तुनच केली' (मनु. १।२।१) 'सर्वांची निरनिराळी नांवे, कर्म आणि निरनिराळ्या अवस्था त्यानें आरंभी वेदशब्दावस्तुनच केल्या'. शिक्षय, 'एखादा मनुष्याला एखादी गोष्ट करावयाची असली म्हणजे प्रथम त्या गोष्टीचे नांव मनांत आणून नंतर ती गोष्ट तो करूं लागतो', हें आपणा सर्वांना महशूरच आहे. त्याप्रमाणेच 'सृष्टि उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या देखील मनामध्ये सृष्टीच्या आरंभी वैदिक शब्द प्रादुर्भूत झाले, व नंतर त्या शब्दांना अनुसरून ब्रह्मदेवानें वसू उत्पन्न केल्या' असें आम्ही अनुमान करतों. "त्यानें 'भूः' असा शब्द उच्चारिला, (नंतर) त्यानें भूमि उत्पन्न केली" (तै. ब्रा. २।२।४।२) इत्यादि श्रुति देखील "मनांत प्रादुर्भूत ज्ञालेल्या 'भूः' वगैरे शब्दांपासूनच ब्रह्मदेवानें 'भू' वगैरे लोक उत्पन्न केले" असें दाखविते. (शंका:—) वरै, पण आतां शब्दाचे कोणते स्वरूप मनांत आणून शब्दापासून जग उत्पन्न होतें असें म्हटले आहे? (उत्तर:—) 'स्फोट' असें (कोणी?) म्हणतो. कारण '(शब्द म्हणजे) वर्ण होत' असा पक्ष घेतला असतां ते (वर्ण) उत्पन्न झाल्यावरोबर नष्ट होत असल्यामुळे 'नित्य शब्दापासून देव वैरेच्या व्यक्ती उत्पन्न होतात' हें म्हणणे जुळणार नाही. वर्ण तर उत्पन्न झाल्यावरोबर नष्ट होतातच; कारण, प्रत्येक उच्चाराचे वेळी ते वर्ण निरनिराळ्या तळ्हेनें भासतात, उदाहरणार्थ:— एखादा मनुष्य जर नजरेसमोर नसतांनाही फक्त त्याच्या अध्ययनाचा स्वर ऐकून 'हा देवदत्त अध्ययन करीत आहे, हा यज्ञदत्त अध्ययन करीत आहे' अशा रीतीनें 'तो

१३. 'प्रजापतीने आरंभी वेदवाणी प्रकाशित झालेल्या जगाचा मनानें विचार केला' असें हा शुतीचे तात्पर्य आहे. आतां, वाणी- (शब्दां) वांचून नुसत्या मनाला कोणस्याही गोष्टीचा विचार करतां येत नसल्यामुळे येथे वाणी व मन यांचे मिथुन (जीढी) आहे अशी शुतीमध्ये कल्पना केली आहे.

१४. गुरुशिष्यपरंपरेने जै वैदाच्ये अध्ययन त्याला 'वेदसंप्रदाय' म्हणताव.

१५. वैयाकरणांच्या मती प्रथेक शब्द उच्चारला असतां 'स्फोट' नांवाचा काळ्यतिक शब्द प्रथम श्रोत्याच्या मनांत येतो आणि मग त्या शब्दाचा अर्थ ध्यानांत येतो. नुसता (वर्णात्मक) शब्द उच्चारात्यावरोबर प्रकदमच अर्थ ध्यानांत येत नाही.

मनुष्य अमुक' असा निश्चय करतां येतो.^{१५} आतां, प्रलेक उच्चारणाचे वेळीं वर्णाचा जो निरनिराक्षया तळेचा भास होतो तो खोटा मास नव्हे; कारण, त्या भासाला बाध करणारा असा दुसरा भास नाही. तसेच, वर्णापासूनच अर्थज्ञान होते हें म्हणणे देखील रास्त नव्हे. कारण, 'एकएकठ्या वर्णापासून अर्थाचैं ज्ञान होते' असें म्हणाल तर 'व्यभिचारैं'-रूपी दोष येतो; आणि वर्णाचा समुदाय तर मुळी (एकदम) भासतच नाही. कारण वर्णाना क्रम आहे. 'पूर्वपूर्ववर्णाच्या अनुभवापासून उत्पन्न ज्ञालेल्या संस्कौरानें युक्त अशा शेवटच्या वर्णापासून अर्थज्ञान होते' असें जर म्हणाल तर तेही बरोबर नाही. कारण, शब्दापासून अर्थज्ञान होण्याला त्या शब्दाचा त्याच्या अर्थाशीं जो संबंध आहे तो व्यानांत येण्याची जस्तर आहे. म्हणून आरंभी शब्द हा धूमप्रभार्णे स्वतः ज्ञात होतो; व नंतर तो अर्थाचैं ज्ञान करून देत असतो, पण येये तर पूर्वपूर्ववर्णाच्या अनुभवापासून उत्पन्न ज्ञालेल्या संस्कारानें युक्त असा शेवटचा वर्ण ज्ञातच होत नाही. कारण संस्कार हे इंद्रियगोचर नाहीत. आतां 'कार्यावरून अंतुभित ज्ञालेल्या संस्कारांनी युक्त अशा शेवटच्या वर्णापासून अर्थज्ञान होईल' असेही म्हणतां येत नाही. कारण, संस्काराचें कार्य जें (सगळ्या शब्दाचें) स्मरण ते देखील क्रमानेच होत असते. तेव्हां, शब्द हा स्फोट-रूपीच होय. एक एक वर्णाच्या अनुभवानें ज्ञान करून घेणाऱ्या बुद्धीच्या ठिकाणीं संस्कारस्तीं बीज उत्पन्न होते; नंतर शेवटच्या वर्णाच्या अनुभवानें ते बीज बुद्धीच्या ठिकाणीं पक होते; आणि नंतर 'एक-ज्ञानाचा विषय' या रूपानें तो स्फोट एकदम बुद्धीमध्ये भासतो. आतां हें एक-ज्ञान म्हणजे वर्णाचे स्मरण मात्र नव्हे. कारण, वर्ण अनेक असल्यामुळे ते एक-ज्ञानाचे विषय होऊं शकत नाहीत. आतां, प्रत्येक

१५. द्यावरून देवदत्तानें उच्चारलेले वर्ण आणि यज्ञदत्तानें उच्चारलेले वर्ण एक नव्हेत असें सिद्ध होते. आणि ज्याअर्थीं ते एक नव्हेत, त्याअर्थीं देवदत्तानें उच्चारलेले वर्ण नष्ट झाले आणि त्यासारखेच यज्ञदत्तानें उच्चारलेले दुसरे वर्ण उत्पन्न झाले असेंच मानले पाहिजे.

१६. नियमाचा जो बाघ त्याला 'व्यभिचार' म्हणतात. 'एकठ्या वर्णापासून अर्थाचैं ज्ञान होते' हा नियम. 'एकठ्या वर्णाच्या—उदाहरणार्थ 'घ' या वर्णाच्या—उच्चारणानें घटाचैं ज्ञान झालेले आढळत नाही' हा त्या नियमाचा बाघ होय. शिवाय 'घ' उच्चारला असतां जर घटाचैं ज्ञान होईल तर मग 'ट' फुकट होईल, असा दुसराही दोष येतो.

१७. कोणताही एखादा शब्द एकला असतां त्या शब्दाचा अंतःकरणावर जो एक प्रकारचा ठसा उमटतो त्याला 'संस्कार' असें म्हणतात.

१८. धूम हा आरंभी ज्ञात होतो; नंतर त्या धूमाचा व अग्नीचा संबंध मनांत आस्था-नंतर अग्नीचैं ज्ञान होत असते.

१९. ज्याअर्थीं वर्णाचे स्मरण होते त्याअर्थीं त्यांचा संस्कार झालेला असलाच पाहिजे. कारण, संस्काराशिवाय कोणत्याही गोष्टीचैं स्मरण होत नसते. तेव्हां स्मरणरूप कार्यावरून संस्कार अनुभित होतात.

उच्चारणाचे वेळी स्फोट एकच आहे अशी ओळख पटत असल्यामुळे तो स्फोट नित्य आहे. 'निरनिराळा आहे' असें जें ज्ञान होतें तें वर्णाचें होतें. तेव्हां, स्फोटरूपी जो नित्य आणि अर्थाचा वाचक शब्द त्यापासून वाच्य असें जें क्रियाकारक-फल-स्वरूपीं जग तें उत्पन्न होतें असें सिद्ध झालें. परंतु वरील मताच्या उलट भगवान् उपर्व यांचे असें मत आहे कीं शब्द म्हणजे वर्णच होत. आतां वर्ण हे उत्पन्न ज्ञाल्यावरोबर नष्ट होतात असें जें पूर्वीं म्हटलें आहे तें बरोबर नाही. कारण, 'तेच हे वर्ण' अशी प्रत्यभिज्ञा होत असते. केशांचे ठिकाणी जशी ('तेच हे केश' अशी सादृश्यामुळे प्रत्यभिज्ञा होते तशी) येणेही सादृश्यामुळेच प्रत्यभिज्ञा होते असें म्हणूनये. कारण प्रत्यभिज्ञेचा इतर प्रमाणांनी बाध होणें शक्य नौंही. आतां 'जातीमुळे ही प्रत्यभिज्ञा होते' असेही म्हणतां येत नाही. कारण व्यक्तीची प्रत्यभिज्ञा होत असते. जर प्रत्येक उच्चारणाचे वेळी वर्णव्यक्ती हा 'गाय' वौरे व्यक्तीप्रमाणे निरनिराळ्या भासतील तर मात्र ही प्रत्यभिज्ञा जातीमुळे होते असें म्हणतां येईल. पण तसेतर होत नाही. वर्णव्यक्तीचीच प्रत्येक उच्चारणाचे वेळी प्रत्यभिज्ञा होते. उदा० :— (गाय हा शब्द दोनदां उच्चारला असतां) एकच गाय हा शब्द दोन वेळां उच्चारला असें ज्ञान होतें, दोन गाय शब्द उच्चारले असें ज्ञान होत नाही. शंका :— देवदत्त व यज्ञदत्त यांच्या अध्ययनाचा फक्त च्वनि ऐकून भेदाचे ज्ञान होत असल्यामुळे वर्ण देखील भिन्न भिन्न उच्चारणांमुळे भिन्न भिन्न भासतात असें पूर्वीं म्हटलेच आहे. उत्तर :— वर्णाची प्रत्यभिज्ञा होते असें निश्चित झालें आहे, 'तेव्हां 'वर्ण भिन्न भिन्न आहेत' असें जें ज्ञान होतें तें वर्णाचें स्वरूप भिन्न भिन्न आहें म्हणून होतें असें नाही; तर ज्या संयोगविभैंग—(रूप व्यंजक वस्तु-) च्या योगाने वर्ण व्यक्त होतात त्या व्यंजक वस्तु भिन्न भिन्न आहेत म्हणून होतें. शिवाय, वर्णव्यक्ती भिन्न भिन्न आहेत असें म्हणणाऱ्यालाही प्रत्यभिज्ञेची सिद्धि करण्याकरितां वर्णाना जाती आहेत असें मानावे लागतेच; आणि त्या जाती भिन्न भिन्न आहेत असें ज्ञान अन्य उपाधीमुळे होतें असेही कबूल

२०. क्रिया म्हणजे यश करणे वगेरे; कारक म्हणजे ती क्रिया करणारे लोक, आणि त्या क्रियेला लागणारे पदार्थ; घ त्या क्रियेपासून विलगारी स्वर्ग वगेरे ही त्या क्रियेची 'फले' होत.

२१. जर ही प्रत्यभिज्ञा सोटी असती तर 'ते आणि हे वर्ण निराळे आहेत' असें खरे ज्ञान उत्पन्न होऊन त्या ज्ञानाने प्रत्यभिज्ञाचा बाध ज्ञाला पाहिजे होता; पण ती तर ज्ञालेला दिसत नाही.

२२. मुखातील ताळु वौरे स्थानांशी वायूचा संयोग घ विभाग होऊन वर्णाचे द्रव्यारेण होत असतें, म्हणून हे संयोग घ विभाग वर्णाचे व्यंजक (व्यक्त करणारे) होत, आणि तीं संयोग घ विभाग अनेक प्रकारचे असल्यामुळे वर्णाचे अनेक प्रकार भासतात.

करावे लैगैतेच. त्यापेक्षां वर्णव्यक्ती भिन्न भिन्न आहेत हेच ज्ञान अन्य उपाधीमुळे होतें, व वर्णाची प्रत्यभिज्ञा त्यांचे स्वरूप एक असल्यामुळे होते, असे मानणे बरे; कारण, हीच कल्पना अधिक लघुभूत आहे. आणि^{३४} ही जी वर्णाची प्रत्यभिज्ञा होते तीच ‘वर्ण भिन्न भिन्न आहेत’ या ज्ञानाचा बाध करते. (संयोगविभागरूप व्यंजक वस्तुमुळे वर्ण भिन्न भिन्न आहेत असे ज्ञान होते असे मानले नाहीं तर) एकच ‘हा वर्ण एकाच काली अनेक लोकांनी उच्चारला असतां तो उदार्ता, अनुदात्त, स्वरित, सानुनासिक, आणि निरनुनासिक अशा अनेक स्वरूपांचा एकदम कसा बरे होईल ? अथवा, वर्ण भिन्न भिन्न आहेत हेच ज्ञान वर्णाच्या स्वरूपामुळे होत नाहीं, तर घनीमुळे होते असे मानावे; म्हणजे कांहीच दोष येणार नाहीं. (शंका:-) ‘घनि’, ‘घनि’ म्हणून म्हणतां तो काय पदार्थ आहे ? (उत्तर:-) जेव्हां दुरून ऐकूं येत असतां (हे अमुक वर्ण आहेत असा) वर्णाचा भेद आग्ल्याला समजत नाहीं, त्या वेळी जो आपल्या काणी (आवाज) येतो तो ‘घनि’ होय; आणि आपण जवळ गेलो असतां जो स्वतःच्या पटुत्वे मृदुत्वे वगैरे भिन्न भिन्न धर्माचा वर्णवर आरोप करतो तो ‘घनि’ होय, आणि घनीमुळेच ‘उदात्त’ वगैरे भेद भासतात; वर्णाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे म्हणून भासत नाहींत. कारण, प्रत्येक उच्चारणामध्ये वर्णाची (तेच हे अशी) प्रत्यभिज्ञा होत असते. आणि असे मानले तरच ‘हा उदात्त आहे, हा अनुदात्त आहे’ इत्यादि जी भिन्न भिन्न ज्ञाने होतात ती साधार होतील; नाहीं तर वर्णाची प्रत्यभिज्ञा होत असल्यामुळे ते भिन्न भिन्न नाहींत, म्हणून ‘उदात्त’ वगैरे भेद संयोग-विभागामुळे होतात’ अशी कल्पना करावी लागेल, आतां, संयोग-विभागांचे प्रत्यक्ष ज्ञान होत नसल्यामुळे त्याच्या भेदांचा वर्णाचे ठिकाणी आरोप करतां येणार नाहीं; म्हणून हीं ‘उदात्त’ वगैरे ज्ञाने निराधारच होतील. शिवाय, वर्णाची जरी प्रत्यभिज्ञा होते तरी ‘उदात्त’ वगैरे धर्म भिन्न भिन्न असल्यामुळे ते वर्ण भिन्न भिन्न होतील असा

२३. अत्व, कल्प वगैरे जाती मानून त्यांचे ‘उदात्त’ वगैरे अवांतर भेद ‘ऊर्ध्व-देशाचा संयोग’ इत्यादि उपाधीमुळे भासतात असे मानावे लागतेच.

२४. ‘वर्णाचा जो निरनिराळ्या तन्हेचा भास होतो तो खोटा भास मात्र नव्हे कारण त्या भासाला बाध करणारा असा दुसरा भास नाहीं’ असे जे स्फोटवाद्यानें पूर्वी म्हटले आहे त्याचे हे उत्तर होय.

२५. मुखांतील ताळु वगैरे प्रत्येक स्थानाचे दोन दोन भाग आहेत. त्यांपैकी जेव्हां वरच्या भागामध्ये वायु-संयोगाच्या योगाने वर्ण व्यक्त होतो तेव्हां त्या वर्णाला ‘उदात्त’ म्हणतात. जेव्हां खालच्या भागामध्ये वर्ण व्यक्त होतो तेव्हां त्याला ‘अनुदात्त’ म्हणतात. आणि जेव्हां दोन्ही भागांमध्ये वर्ण व्यक्त होतो तेव्हां त्याला ‘स्वरित’ म्हणतात. जेव्हां नासिकेच्या साहाय्यानें मुखामध्ये वर्ण व्यक्त होतो तेव्हां त्याला ‘सानुनासिक’ म्हणतात. आणि जेव्हां नुसत्या मुखामध्ये वर्ण व्यक्त होतो तेव्हां त्याला ‘निरनुनासिक’ म्हणतात.

२६. मोठेपणा.

२७. बारीकपणा.

आप्रह मुळीच धरूं नये. कारण, एक वस्तु भिन्न असल्यामुळे वास्तविक भिन्न नसलेली दुसरी वस्तु कधीही भिन्न होत नाही. 'व्यक्ती भिन्न भिन्न आहेत म्हणून जातीही भिन्न भिन्न आहेत' असे कोणी मानीत नाही. शिवाय, वर्णापासूनच अर्थज्ञान होऊं शकत असल्यामुळे स्फोटाची कल्पना निरर्थक होय. शंका:—स्फोटाची मी कांही कल्पना करीत नाही, तर मला ह्या स्फोटाचे प्रत्यक्षं ज्ञान होत आहे. कारण, एक एक वर्णाच्या ज्ञानानें बुद्धीमध्ये संस्कार उत्पन्न होऊन तीमध्ये तो स्फोट एकदम भासतो, उत्तर:—तुझे म्हणणे बरोबर नाही. कारण, ज्या बुद्धीच्या संबंधानें तुं बोलतोस त्या बुद्धीचा देखील विषय वर्णन होय. एक एक वर्णाचे ज्ञान ज्ञाल्यानंतर गाय अशी जी एक बुद्धि उत्पन्न होते तिचा विषय सर्व वर्णन होत; दुसरा (स्फोटनामक) पदार्थ नाही. असे कशावरून समजते? अशावरून की ह्या बुद्धीमध्ये देखील 'गकार' वगैरे वर्णाचाच अंतर्भाव आहे, दकार वगैरे वर्णाचा अंतर्भाव नाही. जर गकार वगैरे वर्णाहून निराळा स्फोटनामक पदार्थ ह्या बुद्धीचा विषय असता, तर ज्याप्रमाणे दकार वगैरे परक्या वर्णाचा ह्या बुद्धीमध्ये अंतर्भाव होत नाही, त्याप्रमाणे गकार वगैरे वर्णाचाही ह्या बुद्धीमध्ये अंतर्भाव जाला नसता. पण तसें येणे नाही. तेव्हां ही एकबुद्धि म्हणजे वर्णाचे स्परणन होय. आतां 'वर्ण अनेक असल्यामुळे ते एका बुद्धीचे विषय होऊं शकत नाहीत' असें जे म्हटले आहे त्यावर आषांचे उत्तर:— अनेक पदार्थ देखील एका बुद्धीचे विषय होऊं शकतात. कारण पंक्ति, वन, सेना, दहा, शंभर, हजार, इत्यादि प्रयोग दृष्टोत्पत्तीस येतात. आतां, गाय हा एक शब्द आहे अशी जी बुद्धि होते ती 'वन', 'सेना' वगैरे बुद्धीप्रमाणेच गौण होयै. कारण, ती 'पुष्कल वर्णापासून एकाच अर्थाचा बोध होतो' या गोष्टीवर अवलंबून आहे. शंका:—जर एका बुद्धीमध्ये विषय झालेले जे सर्व वर्ण त्यांनाच शब्द असें म्हणावयाचे असेल, तर 'जाँरी' व राजा, कपि व पिक, इत्यादि शब्द भिन्न भिन्न आहेत' असें ज्ञान होणार नाही. कारण, जे एका शब्दामध्ये वर्ण भासत आहेत तेच वर्ण दुसऱ्या शब्दामध्येही भासत आहेत. ह्या शंकांचे उत्तर:—जरी प्रत्येक शब्दामध्ये वर्णसमूह एकच आहे, तरी ज्याप्रमाणे मुंग्या एकामागून एक अशा जात असतील तरच त्या 'ही रांग आहे' या बुद्धीचा विषय होतील, त्याप्रमाणेच ते वर्ण जर अमुक एका क्रमानें येतील तरच ते 'हा अमुक शब्द आहे' या बुद्धीचे विषय होतील. तेव्हां वर्णामध्ये जरी कांही फरक नाही, तरी क्रमामध्ये फरक असल्यामुळे 'हा अमुक शब्द आहे' असें ज्ञान होण्याला कांही विरोध येत नाही. अमुक वर्ण क्रम वगैरेनी युक्त असे उच्चारले असतां त्यांना अमुक

२८. जसें अनेक पदार्थ एका ठिकाणी असले म्हणजे त्याला 'ही एक पंक्ति आहे' असें म्हणतात, तसें अनेक वर्ण एका अर्थाला दाखविणारे असल्यामुळे त्या अनेक वर्णानाच 'हा एक शब्द आहे' असें गौण रीतीनें म्हणतात.

२९. 'जारा:' हे संस्कृत 'जार' या शब्दाचे पुढिंगी अनेकवचनी रूप आहे. 'जार' या शब्दाचा अर्थ प्रसिद्धच आहे.

एक विशेष अर्थ आहे असें वृद्धव्यवहारावरुन जाणून जेव्हां एखादा मनुष्य स्वतः ते वर्ण उच्चारतो, तेव्हां देखील प्रथम एकेक वर्ण ध्यानांत येतो, आणि नंतर सर्व वर्णसमूह ध्यानांत येतो. अशा रीतीने ते सर्व वर्ण वरील क्रम वगैरेनी युक्त असेच ध्यानांत येऊन आपल्या अर्थाचा ब्रिनचूक बोध करून देतात. तेव्हां ही जी ' शब्द म्हणजे वर्णच होत ' असें मानणाऱ्यांची कल्पना ती खरोखर लघुभूत होय. परंतु स्फोट मानणाऱ्यांच्या मर्तीं ' दृष्टेत्यत्तीस येणाऱ्या गोष्ठीची त्याग ' आणि ' दृष्टेत्यत्तीस न येणाऱ्या गोष्ठीची ' कल्पना ' असे दोष येतात. शिवाय, ' अमुक एका क्रमानें हे वर्ण ध्यानांत आले असतां ते स्फोटाला सुचवितात, आणि मग तो स्फोट अर्थाला सुचवितो ' ही कल्पना गुरु-भूत होईल. आतां प्रत्येक उच्चारणाचे वेळी वर्ण निरानिराले आहेत असें जरी मानले तरी देखील प्रत्यभिक्षेला आधारभूत म्हणून वर्णाच्या जाती अवश्य मानल्या पाहिजेतच. तेव्हां, अर्थ प्रतिपादन करण्याचा जो प्रकार वर्णसंबंधानें सांगितला तोच प्रकार जाती-संबंधानें समजावा. एकंदरीत ' देव वगैरेच्या व्यक्ती नित्य शब्दापासून उत्पन्न होतात ' हें म्हणणे विकद्ध होत नाही. (२८)

अत एव च नित्यत्वम् ॥ २९ ॥

२९ म्हणूनच (वेदाला) नित्यत्व आहे. (९)

' वेदाचा स्वतंत्र कर्ता कोठें आढळत नाही ' इत्यादि कारणावरुन वेद नित्य आहेत ही गोष्ट (पूर्व-नीमांसेत) सिद्ध झालीच आहे. त्या गोष्ठीला ' देव वगैरे व्यक्ती उत्पन्न होतात ' असें मानल्याने विरोध येतो ही शंका करून त्या शंकेचे ' ह्या शब्दापासूनच उत्पत्ति आहे ' या सूत्रांत समाधान केलेच आहे. आतां या सूत्रांत सूत्रकार त्या (पूर्वी) सिद्ध झालेल्या (वेदाचे नित्यत्व-रूप) गोष्ठीचेच दृढीकरण करतात. ' म्हणूनच ' म्हणजे ज्यांना नियमित जाती आहेत असें जें देववगैरेलूप जग, तें वैदिक शब्दापासून उत्पन्न होतें म्हणूनच, वैदिकशब्दही नित्य आहेत असें समजावे. या गोष्ठीला अनुसरुनच ' (यांशिक लोक) येळ करून वेदवाणीच्या मार्गाला योग्य झाले; नंतर क्रूरीचे ठिकाणी स्थित असलेल्या वेदवाणीप्रत प्राप्त झाले ' (अ. सं. १०।७।१३) या मंत्रांत पूर्वीपासून स्थित असलेली अशीच वेदवाणी यांशिकांना प्राप्त झाली असें दाखविलें आहे, वेदव्यासानें मुद्दां पुढील स्मृतीमध्ये असेच म्हटलें आहेः—युगाच्या शेवटी इतिहासासहवर्तमान अंतर्धीन पावलेले वेद, ब्रह्मदेवानें पूर्वीच परवानगी दिल्यावरुन, मोक्ष्या मोक्ष्या क्रूरीना तपाच्या योगानें मेळलें ' . (२९)

१०. वर्णपासून अर्थानें शान होतें या गोष्ठीचा.

११. वर्णहून निराळ्या अशा स्फोटापासून अर्थाचे शान होतें या गोष्ठीची.

१. मार्गील जन्मी पुण्य कर्मे करून.

२. पूर्वीच्या कल्पांत.

समाननामरूपत्वाचावृत्तावप्यविरोधो दर्शनात् स्मृतेश्च ॥ ३० ॥

३० सारखींच नांवरूपे असल्यामुळे आवृत्ति मानली असतांही कांहीं
विरोध येत नाहीं; कारण, असेंच श्रुति आणि स्मृति यांवरून
(समजते). (९)

शंकाः—जर पशु वौरे व्यक्तिप्रमाणे देव वौरे व्यक्ती देखील सतत उत्पन्न होतील व सतत नाश पावतील, तर ‘ अभिधौन, अभिधेय व अभिधाता ’ हे व्यवहार विष्णुच्छ विष्णुच्छ होणार नाहीत; व म्हणून शब्द आणि अर्थ यांचा संबंध नित्य होईल; व म्हणून शब्दाचे ठिकाणी जो विरोध येतो^३ त्याचा पारिहार होईल. पण, खरोखर जेव्हां श्रुती-स्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे नांव व रूप टाकून हें संपूर्ण त्रैलोक्य निःशेष रीतीनें^४ ल्य पावते आणि पुन्हां नवीन त्रैलोक्य उत्पन्न होते, तेव्हां शब्दाचे ठिकाणी विरोध येत नाहीं असें कर्ते म्हणतां येईले ? या शंकेवर (सूक्तकार) उत्तर देतातः—‘ सारखींच नांवरूपे असल्यामुळे ’ इत्यादि. त्या वेळी देखील संसार अनादि आहे असेंच मानले पाहिजे, संसार अनादि आहे ही गोष्ट म्हणजे संसाराचे अनादित्व ‘ युक्तीला धरून आहे आणि उपलब्ध्याही होते ’ (ब्र. सू. २।१।३६) या सूत्रात आचार्य पुढे सांगतील. आतां, ज्याप्रमाणे निद्रावस्थेमध्ये प्रलय होतो आणि जाग्रदवस्थेमध्ये उत्पाति होते असें श्रुतीमध्ये सांगितलें असतांहीं पूर्वींच्या जाग्रदवस्थेप्रमाणे पुढच्या जाग्रदवस्थेमध्ये देखील व्यवहार होत असल्यामुळे कांहीं विरोध येत नाहीं; त्याप्रमाणेंच या अनादि संसारामध्ये एका कल्पामध्ये जगाचा नाश आणि दुसऱ्या कल्पामध्ये जगाची उत्पत्ति झाली असतांहीं पूर्वींच्या कल्पाप्रमाणे पुढच्या कल्पात व्यवहार संभवत असल्यामुळे कांहीं विरोध येत नाहीं असें

१. जगाचा पुनः पुनः नाश आणि पुनः पुनः उत्पत्ति.
२. ‘ अभिधान ’ म्हणजे नांव, ‘ अभिधेय ’ म्हणजे ज्याला नांव शावयाचे तो पदार्थ आणि ‘ अभिधाता ’ म्हणजे नांव देणारा.

३. शब्द अनित्य आहेत असा जो दोष येतो.

४. कांहीं एक शिळक न राहतां.

५. शब्दाचा अर्थ जाति आहे असें जरी मानले तरी प्रलयाचे वेळीं जाती मुद्दां नष्ट होत असल्यामुळे अर्थ अनिव्यच आहेत. तेव्हां अनित्य अर्थाचे प्रतिपादन करणारा वेद नित्य आहे असें कर्ते म्हणतां येईल ?

६. श्लोपेमध्ये मनुष्याला कोणत्याही पदार्थाचे भान नसते म्हणजे ‘ निद्रावस्थेमध्ये सर्व पदार्थ ल्य पावतात ’. पण तो मनुष्य पुन्हां जागा झाला म्हणजे त्याला मागील सर्व पदार्थाचे भान होतें; म्हणजे ‘ जाग्रदवस्थेमध्ये मागील सर्व पदार्थ उत्पन्न होतात ’. तेव्हां, श्लोपेमध्ये जरी सर्व पदार्थाचा नाश झाला तरी जागेपणीं पुनः त्याला पूर्वीप्रमाणे सर्व वस्तुंशी व्यवहार करण्याला कांहीं एक अडच्यन येत नाहीं.

जाणावें. निद्रावस्थेमध्ये प्रलय होतो आणि जाग्रदवस्थेमध्ये उत्पत्ति होते हैं पुढील श्रुतीमध्ये सांगितले आहे:—‘ज्या वेळीं झोरीं गेलेला मनुष्य काहीं एक स्वप्न पहात नाही, त्या वेळीं तो हा प्राणांशीच एक होतो; तेव्हां या सर्व नांवांसहवर्तमान वाणी त्यामध्ये लय पावते, सर्व रूपांसहवर्तमान चक्षु लय पावतो, सर्व शब्दांसहवर्तमान श्रोत्र लय पावते आणि सर्व विचारांसहवर्तमान मन लय पावते. आणि, ज्या वेळीं तो जागा होतो त्या वेळीं जशा प्रदीप अग्नीपासून चोहोंकडे ठिणग्या पसरतात, तसे सर्व प्राण हा परमात्म्यापासून निघून ‘प्राणापासून देव, देवापासून लोक’ अशा रीतीने आपापल्या जार्गी जातात’ (कौ. ३।३). शंकाः—निद्रावस्थेमध्ये इतर पुरुषांचे व्यवहार नष्ट होत नसल्यामुळे आणि झोपेतून जागा झालेल्या मनुष्याला स्वतःच्या पूर्वीच्या जाग्रदवस्थेतील व्यवहारांचे अनुसंधान होत असल्यामुळे विरोध येत नाही. पण, महाप्रलयाची गोष्ट निराळी आहे; कारण त्यामध्ये सर्वांचे व्यवहार नष्ट होतात; आणि ज्याप्रमाणे अन्य जन्मांतील व्यवहारांचे मनुष्याला अनुसंधान होत नाही, त्याप्रमाणे अन्य कल्पांतील व्यवहारांचे अनुसंधान मनुष्याला होणे शक्य नाही. (उत्तरः—) हा दोष येत नाही. कारण जरी महाप्रलयामध्ये सर्व व्यवहार नष्ट होतात, तरी ब्रह्मदेव वैरे देवांना परमात्म्याच्या अनुग्रहाने अन्य कल्पांतील व्यवहारांचे अनुसंधान होईल. अज्ञानी ग्राण्यांना जरी अन्य जन्मांतील व्यवहारांचे अनुसंधान झालेले दिसत नाही, तरी अज्ञानी ग्राण्यांप्रमाणे देवांनाही तें होऊ नये असें नाही. जें मनुष्यापासून तों थेट वृक्षापर्यंत सगळ्यांना ग्राणित्व सारखेच असूनही त्यांमध्ये ज्ञान, ऐश्वर्य वैरेंचा उत्कर्ष उत्तरोत्तर ज्यास्त होत असलेला दिसतो, तसेच मनुष्यापासून तों थेट ब्रह्मदेवापर्यंत ज्ञान, ऐश्वर्य वैरेंचा उत्कर्षही उत्तरोत्तर ज्यास्त होत जातो. ही गोष्ट श्रुतिस्मृतींमध्ये वारंवार सांगितलेली आहे, व ती नाकबूल करतां येणार नाही. तेव्हां, या ज्ञानाच्या उत्कर्षामुळे ज्यांनी पूर्वीच्या कल्पामध्ये ज्ञान आणि कर्म यांचे उत्कृष्ट अनुष्ठान केले आहे, जे हल्लीच्या कल्पामध्ये उत्पन्न ज्ञाले आहेत आणि ज्यांच्यावर परमात्म्याचा अनुग्रह आहे अशा ब्रह्मदेव वैरे देवांना झोपेतून जागा झालेल्या मनुष्याप्रमाणे अन्य कल्पांतील व्यवहारांचे अनुसंधान होतें असें म्हणण्यास कांहीं हरकत नाही. श्रुतिही तसेच सांगते:—‘ज्याने आरंभी ब्रह्मदेव उत्पन्न केला, आणि ज्याने त्याला वेद दिले, अशा त्या आत्म्याचे ज्ञान करून देणाऱ्या देवाला मुमुक्षु असा भी शरण जातो’ (श्व. ६।१८). शिवाय ‘मधुच्छंद वैरे क्रषीनीं दहा मर्डलांतील क्रचा पौर्णिमा’ असें शौककादि क्रषीनीं (स्मृतीमध्ये) सांगितले आहे. याप्रमाणेच ‘इतर’

७. स्मरण.

८. क्रग्वेदाचीं दहा मंडले आहेत. त्या दहा मंडलांचे पहाणारे मधुच्छंद, गृसमद, विश्वामित्र, वामदेव वैरे ऋषी आहेत.

९. मधुच्छंद वैरे क्रषीना देखील परमात्म्याच्या अनुग्रहाने पूर्वीच्या कल्पांतील क्रग्वेदाचे अनुसंधान झाले असें या वाक्याचे तात्पर्य आहे.

प्रत्येक वेदांतील कांडे^{१०} वैरे पाहणारे ऋषी आहेत असें सृतीमध्ये सांगितले आहे. श्रुतीमध्येही 'ज्या मंत्राचे ऋषि, छंद, देवता, आणि विनियोग हे माहीत नाहीत अशा मंत्राने जो यजन किंवा अव्यापन करवितो तो स्थावरीप्रत प्राप्त होतो किंवा नरकांत पडतो' असा उपक्रम करून, 'तेहां प्रत्येक मंत्राचे ठिकाणी ह्या (ऋषि वैरे-) चें ज्ञान करून घ्यावे' असें सांगितले आहे (आर्षे. ब्रा. १); त्यावरून 'ऋषिज्ञान-पूर्वकच मंत्राच्या योगाने कर्म करावे' असें समजते. शिवाय, प्राण्याला सुख प्राप्त घ्यावे म्हणून धर्म सांगितला आहे, आणि दुःखाचा परिहार घ्यावा म्हणून अधर्माचा निषेध केला आहे. आतां, पाहिलेल्या आणि ऐकलेल्या अशाच सुखदुःखांविषयी प्रीति आणि द्वेष उत्पन्न होत असतात; त्यांहून भिन्न अशा सुखदुःखांविषयी ते उत्पन्न होत नाहीत. म्हणून (पूर्व सृष्टीतील) धर्म आणि अधर्म यांचे फल अशा रूपाने उत्पन्न होणारी पुढील सुष्टि पूर्व-सृष्टीसारखीच उत्पन्न होते (असें मानिले पौऱ्हिजे). सृष्टि देखील असेच सांगते:— 'त्या (प्राण्यां-) पैकीं ज्यांनी ज्यांनी पूर्वीच्या सृष्टीमध्ये जीं जीं कर्मे केलीं ते ते त्या त्याच कर्मांग्रित पुन्हां पुन्हां उत्पन्न झाल्यावर प्राप्त होतात; (मग तें कर्म) धातुक असो, किंवा सौम्य असो, मृदु असो किंवा कठोर असो, पुण्य असो किंवा पाप असो, खरें असो किंवा खोटें असो, त्या कर्माचा त्यांचे ठिकाणी संस्कार दृढ झाल्यामुळे ते त्याप्रततच प्राप्त होतात, म्हणूनच त्यांना तसल्याच कर्माची आवड असते.' शिवाय, हें जग नाश पावतांना, जगाची जी (बीजभूत) ^{११}शक्ति ती अव-शिष्ट राहूनच बांधीचे सर्व नाश फवतें; आणि या शक्तीमुळेच तें जग पुन्हां उत्पन्न होतें. असें मानले नाही, तर एकाएकीच जग उत्पन्न झाले असे मानावे लागेले^{१२}. आतां, त्या शक्ती अनेक प्रकारच्या आहेत अशीही

१०. यजुर्वेदाच्या प्रत्येक भागाला 'कांड' असें म्हणतात. यजुर्वेदाची पांच कांडे आहेत; आणि त्या पांच कांडांना पाहणारे प्रजापति, सोम, अग्नि, विश्वेदेव आणि स्वयंभू असे पांच कर्षी आहेत.

११. वृक्ष वैरे स्थावर पदार्थाच्या जन्माला.

१२. जर ही सुष्टि पूर्वीच्या सृष्टीसारखी नसून नवीन प्रकारची आहे असें मानले तर अर्यांतच ह्या सृष्टीतील सुखदुःखे निराळीच म्हणजे पूर्वीच्या कल्पामध्ये लोकांनी न अनुभविलेली अर्थी आहेत असें मानिले पौऱ्हिजे. पण असें मानतां येत नाही. कारण, हीं सुखदुःखे पूर्वीच्या कल्पांत अनुभविलेली नसल्यामुळे तीं पुढील कल्पांत मिळावीं अशा उद्देशाने लोकांनी पूर्वीच्या कल्पांत कर्मे केलीं असें म्हणणे शक्य नाही. माहीत नसलेल्या सुखदुःखांबद्दल इच्छा व द्वेष संभवत नाहीत; व इच्छा व द्वेष नसल्यामुळे कर्मेही संभवत नाहीत.

१३. सर्व पदार्थाच्या उत्पत्तीला कारण असणारा असा जो अज्ञानरूपी संस्कार तीच शक्ति होय.

१४. आणि मग कांहीं लोकांना सुख होते व कांहीं लोकांना दुःख होते, तरेच कांहींना ऐश्वर्य प्राप्त होते व कांहींना दारिद्र्य प्राप्त होते, असा फरक कां दृष्टीस पडतो तें सांगतां येणार नाही.

कल्पना करतां येत नैर्हीं. तेव्हां भूलोक वगैरे लोकांची परंपरा, तसेच देव, पशु मनुष्य वगैरे प्राणिवर्गांची परंपरा, तसेच त्यांचे वर्ण, आश्रम, धर्म आणि फल हांची व्यवस्था, हीं सर्व जरी मधून मधून विळिंग्न होऊन पुन्हां पुन्हां उत्पन्न होतात, तरा इंद्रिय व विषय यांभधील संबंध जसे नियमित आहेत तरी ती नियमितच आहेत असे समजावें. कारण, ज्याप्रमाणे 'सहावे इंद्रिय आहे, त्याप्रमाणेच सहावा इंद्रियाचा विषयही आहे' असे मानणे शक्य नैर्हीं, त्याप्रमाणेच 'इंद्रिय व विषय यांचेमधील संबंध वगैरे व्यवहार प्रत्येक सृष्टीमध्ये भिन्न भिन्न आहेत' अशी कल्पना करणेही शक्य नाहीं. तेव्हां सर्व कल्पांमध्ये सारखेच व्यवहार होते असल्यामुळे आणि देवांना अन्य कल्पांतौल व्यवहारांचे अनुसंधान असण्याचे सामर्थ्य असल्यामुळे प्रत्येक सृष्टीमध्ये सारख्या नांवासूपाचेच पदार्थ उत्पन्न होतात; आणि सारखीच नांवरूपे उत्पन्न होत असल्यामुळे महासर्गमहाग्रलयरूपी जगाची आवृत्ति मानिली असतांही शब्दग्रामाण्य वगैरेना कांहीं विरोध येत नाहीं. 'सारख्या नांवासूपाचे पदार्थ उत्पन्न होतात' ही गोष्ठ श्रुतिसूतींच्या रूपांतरे उदाहरणार्थ :—ब्रह्मदेवाने पूर्वीप्रमाणे सूर्य व चंद्र उत्पन्न केले; तसेच पृथिवी, आकाश, आणि सुखदायक स्वर्ग (हेही उत्पन्न केले) (क्र. सं. १०।१९०।३). 'जसे पूर्वीच्या कल्पामध्ये सूर्य, चंद्र वगैरे जग उत्पन्न केले होते तसेच हा कल्पामध्ये देखील परमेश्वराने ते उत्पन्न केले ' असा (ह्या-श्रुतीचा) अर्थ होय. तसेच ' अैनीने इच्छा केली की मी देवांचे अन खाणारा (अग्नि) व्हावे. नंतर त्याने व्हातीका नक्षत्राचा अभिमानी देव जो अग्नि खाला आठ कपीलांवर पुरोडैशं दिला ' (तै. ब्रा. ३।१४।१) ही श्रुति ' नक्षत्रेष्टिविधीमध्ये ज्या अग्नीने पुरोडाश दिला व ज्या अग्नीला पुरोडाश दिला त्या दोघांचे सारखेच

१५. शक्ती अनेक प्रकारच्या असल्यामुळे जगामध्ये वैचित्र्य दृष्टीस पडते असेही म्हणता येत नाहीं. कारण शक्ति (अशानरूपी संस्कार) ही एक तन्हेचीच आहे.

१६. ज्याप्रमाणे सहावे शानेंद्रिय आणि सहावा शानेंद्रियाचा विषय एखाद्या कल्पामध्ये आहेत अशी कल्पना करतां येत नाहीं.

१७. यजमानाने. पुढील कल्पामध्ये आपण अग्नि व्हावे अशी यजमान इच्छा करतो म्हणून त्या यजमानाला ' अग्नि ' असे म्हटले आहे.

१८. यज्ञामध्ये हंद्र वगैरे देवांना उद्देश्य इवि देतात ते अग्नीमध्ये टाकतात म्हणून अग्नि हा ' देवांचे अन खाणारा ' असे म्हटले आहे.

१९. यज्ञामध्ये ज्या मृत्तिका-पात्रांत इवि घालून अग्नीला देतात त्या पात्राला 'कपाल' असें म्हणतात.

२०. भाताचा केलेला इवि.

नांव व रूप आहे' असें दोखंविते. अशा प्रकारच्या अन्य श्रृंतीही येथे उदाहरणार्थ दाखल कराव्या. स्मृतीमध्येही असेंच सांगितले आहे :— (पूर्वी) कळणीना जी नांवै होती आणि जेवेदांचं ज्ञान होतें तीच प्रलयाचे शेवटी^{२३} ते कळपी (पुन्हां) उत्पन्न ज्ञाले म्हणजे जन्मरहित (परमेश्वर) त्यांना देतो. ' ज्याप्रमाणे अनेक प्रकारची कळतंची चिन्हे निरनिराळ्या कळतंसमध्ये पुनः पुनः दिसूं लागतात त्याप्रमाणेच निरनिराळ्या युगांभाये अनेक प्रकारचे पदार्थ पुनः पुनः उत्पन्न होतात. ज्या ज्या अभिमानाचे देव पूर्वीं होऊन गेले, ते ते पूर्वींच्या रूपांनी आणि नांवांनी हल्लीच्या देवांसारखेच होत ' अशा प्रकारच्या (अन्य) स्मृती देखील येथे उदाहरणार्थ दाखल कराव्या. (३०)

मध्वादिष्वसंभवादनधिकारं जैमिनिः ॥ ३१ ॥

३१ मधु वगैरे (विद्यां-) चा (देवादिकांना अधिकार) संभवत
नसल्यामुळे (ब्रह्मविद्येचाही त्यांना) अधिकार नाहीं असें
जैमिनि (म्हणतो). (९)

' ब्रह्मविद्येचा देवादिकांना सुद्धां अधिकार आहे ' अशी जी पूर्वी प्रतिज्ञा केली आहे तिच्याकडे सूत्रकार पुनः वव्तातः—देवादिकांना अधिकार नाहीं जसें जैमिनि आचार्य मानतात. कशावस्तु ? त्यांना मधु वगैरे विद्यांचा (अधिकार) संभवत नाहीं यावस्तु. कारण, देवादिकांना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असें मानले तर मधु वगैरे विद्या देखील विद्याच असल्यामुळे त्या विद्यांचा देखील देवादिकांना अधिकार आहे असें मानावै लागेल. पण तसें तर संभवत नाहीं. कां ? कारण ' हा सूर्य खरोखर देवांचा मधच आहे ' (छा. ३।१।१) ह्या वाक्यांत सूर्यावर मधाचा आरोप करून मनुष्यांनी उपासना करावी असें सांगितले आहे. आतां, देव वगैरे उपासक आहेत असें मानले तर

२१. हल्लीच्या कल्पांतील अग्नि हा पूर्वीच्या कल्पांत एक यजमान होता. त्या वेळी त्यानें त्या कल्पांतील अग्नीचै नांव व रूप पाहून त्या अग्नीसारखाच अग्नि आपण पुढच्या कल्पांत व्हावै अशी इच्छा करून त्या अग्नीला पुरोडाश दिला. तोच पुरोडाश देणारा यजमान ह्या कल्पांत अग्नि झाला आहे. तेव्हां यावस्तु ह्या कल्पांतील अग्नि आणि पूर्वीच्या कल्पांतील अग्नि ह्यांची नांवरूपै सारखीच आहेत असें समजतें.

२२. ' सूर्यानें इच्छा केली ', ' चंद्रानें इच्छा केली ' इत्यादि श्रुती.

२३. फिरून सृष्टि उत्पन्न होतेवेळीं.

१. छांदोग्य उपनिषदामध्ये तिसऱ्या अस्यायाच्या पहिल्या खंडामध्ये सूर्य ह्या मधा-सारखा आनंददायक आहे, म्हणून त्या सूर्यावर मधाची भावना करावी असें सांगितले आहे, या प्रकरणाला ' मधुविद्या ' असें म्हणतात.

सूर्य कोणत्या दुसऱ्या सूर्याची उपासना करील ? पुन्हा सूर्यामध्ये राहणाऱ्या रोहिते (रूप) वगैरे पांच अमृतांचा उपक्रम करून, ‘ वसु, रुद्र, आदित्य, मरुत् आणि साध्य असे पांच देवगण क्रमाने त्या त्या अमृतावर उपजीवन करतात ’ असें सांगून, नंतर श्रुतीनें ‘ जो ह्या अशा प्रकारच्या अमृताला जाणतो, तो वसूपैकीच एक होऊन अग्निरूप मुखानेंच ह्याच अमृताला पाहून तृप्त होतो ’ (छा. ३।६।३) इत्यादि वाक्यांमध्ये ‘ वसु वगैरेंच्या उपजीवनभूत अशा अमृतांना जे लोक जाणतात त्यांना वसु वगैरेचे ऐश्वर्य प्राप्त होतें, असें दाखविले आहे. आतां वसु वगैरे देव अमृतावर उपजीवन करणाऱ्या अशा कोणत्या दुसऱ्या वसु वगैरेना जाणतील ? आणि कोणत्या दुसऱ्या वसु वगैरेच्या ऐश्वर्याप्रत प्राप्त होतील ? तसेच, ‘ अग्नि हा एक पाद आहे, वायु हा एक पाद आहे, सूर्य हा एक पाद आहे, दिशा हा एक पाद आहे ’ (छा. ३।१८।२), ‘ वायु हाच संर्वर्ग आहे ’ (छा. ४।३।१), ‘ सूर्य हा ब्रह्म आहे असा उपदेश आहे ’ (छा. ३।१९।१) इत्यादि वाक्यांमध्ये ज्या देवतांच्या उपासना सांगितल्या आहेत त्या उपासनांचा त्याच देवतांना अधिकार संभवत नाही. तसेच, ‘ हेच गौतम व भरद्वाज आहेत; हीच गौतम आणि हीच भरद्वाज होय ’ (बृ. २।२।४) इत्यादि वाक्यांत ज्या क्रष्णाच्या उपासना सांगितल्या आहेत त्या उपासनांचा त्याच क्रष्णाना अधिकार संभवत नाही. (३१)

आणखी कशावरून देव वगैरेना अधिकार नाही ?

२. मधुविद्येमध्ये सूर्यावर मधाची, आकाशावर पोळ्याची, वेदांतील क्वचांवर मधमाशांची, यज्ञावर फुलाची, व सोमरस, दूध, दूप वगैरे यज्ञांतील द्रव्यांवर फुलांतील मधाची कल्पना केली आहे. वैदिक मंत्रांच्या साहाय्यानें यज्ञ केला असतां त्यापासून पांच प्रकारचे मध निघतात. ते सूर्याप्रत जाऊन त्याचे ठिकाणी राहतात. पूर्वेच्या बाजूला (उगवतांना) सूर्यांचे तांबडे (रोहित) रूप असते, दक्षिणेकडे पांढरे असते, सूर्याचा पश्चिमेकडे प्रकाश कमी असतो म्हणून त्या बाजूला काळे असते, उत्तरेकडे अधिकच काळे असते, आणि वरच्या बाजूला हलणारे (म्हणजे मोत्याच्या पाण्यासारखे) असते. ही जी सूर्याची पांच रूपे तीनच वरील यज्ञापासून निघालेले पांच मध होत. ह्यांनांच ‘ पांच अमृते ’ असें म्हटले आहे. या पांच अमृतावर वसु, रुद्र वगैरे देव हे अग्नि, इंद्र वगैरेना आपले पुढारी करून उपजीवन करतात. जो ह्या पांच अमृतांना जाणतो तो वसु वगैरपैकी एक होऊन या अमृतांचा उपभोग घेतो.

३. अग्नीला पुढारी करून.

४. आकाश हैं ब्रह्म आहे असें पूर्वी सांगून पुढे त्याचे हे ‘ अग्नि ’ वगैरे चार पाद सांगितले आहेत.

५. आपल्यामध्ये सर्वांचा संग्रह करणारा.

६. उजवा कान. येथे कान वगैरे अवयवांवर क्रष्णाची भावना सांगितली आहे.

७. डावा कान.

ज्योतिषि भावाच्च ॥ ३२ ॥

**३२ ज्योति या अर्थी (आदित्य वगैरे शब्दांचा प्रयोग) आहे
म्हणूनही (देव वगैरेना अधिकार नाही), (९)**

जे हें आकाशामध्ये रात्रिंदिवस फिरणारे ज्योतीचे मंडल जगाला प्रकाशित करते त्या (ज्योतिसूप) अर्थी आदित्य वगैरे देवतावाची शब्दांचा प्रयोग होतो असे लोकामध्ये प्रसिद्ध आहे; आणि वाक्यशेषामध्येही तसेच सांगितले आहे. आतां, त्या ज्योतीच्या मंडलाचा हृदय वगैरे शरीराशी, चैतन्याशी, किंवा इच्छेशी संबंध आहे असे मानतां येत नाहीं. कारण, (ते ज्योतीचे मंडल) मृत्तिका वगैरेप्रमाणे अचेतन आहे असे आपल्याला दिसते. याप्रमाणेच अैग्नि वगैरेविषयीही समजावे. शंका:— मंत्रे अर्थवाद, इतिहास, पुराण आणि लोकव्यवहार यांवरून ‘ देव वगैरेना शरीर आहे ’ असे समजत असल्यामुळे हा दोष येत नाहीं. उत्तर:— हें तुमचे म्हणणे बरोबर नाहीं. अगोदर लोकव्यवहार म्हणून कांहीं स्वतंत्र प्रमाण आहे असे (मुळीच) नाहीं. तर प्रत्यक्ष वगैरे प्रमाणांवरूनच (हें अमुक प्रमाण आहे असा) विशेष विचार न करतां (सामान्य रीतीने) जो अर्थ प्रसिद्ध होत असतो तोच लोक-व्यवहारावरून प्रसिद्ध होतो असे म्हणतात. आतां, क्या ठिकाणी तर प्रत्यक्ष वगैरेपैकी एकही प्रमाण नाहीं. इतिहास आणि पुराण हीं देखील पुरुषानें केलीं असल्यामुळे त्यांना मूलभूत अशा दुसऱ्या प्रमाणांची अपेक्षा आहेच. अर्थवादवाक्यांची देखील विधीशीं एकवाक्यता असल्यामुळे तीं (विधीची) केवळ प्रशंसा करतात, ‘ देव वगैरेना शरीर वगैरे अहे ’ अशाविषयी स्वतंत्र रीतीने तीं वाक्ये प्रमाणभूत होत नाहीत. मंत्रांचा देखील श्रुति वगैरे (प्रमाणां-) वरून यज्ञामध्ये विनियोग होत असल्यामुळे यज्ञाला लागणाऱ्या वस्तुंचे प्रतिपादन करणे हाच त्यांचा उद्देश आहे,

१. ‘ आदित्य पूर्वेकडे उगवतो ’ असा मधुविद्येमध्ये (छा. ३।६।४) वाक्यशेष आहे. येथे आदित्य या शब्दाचा ज्योत असा अर्थ आहे. कारण जी उगवते ती ज्योतच होय.

२. यावरून देव वगैरेना शरीर नाहीं, व त्यांना ब्रह्मविद्येचा अधिकार नाहीं असे सिद्ध होते.

३. अग्नि या शब्दाचा ‘ विस्तव ’ हा अर्थ प्रसिद्ध आहे; आणि तो तर अचेतन आहे हें स्पष्टच आहे.

४. ‘ इंद्र वप्रवाहु आहे ’ असा मंत्र आहे, ‘ तो (अग्नि) रडला ’ असे अर्थवाद-वाक्य आहे. यमाच्या हातांत दंड आहे, इंद्राच्या हातांत वज्र आहे, वरुणाच्या हातांत पाश आहे अशी यम, इंद्र, वरुण, वगैरेची चित्रे लोक काढतात.

५. मागील टीप पहा. (अ. १ पा. ३ सु. २६ टी. १).

६. श्रुति वगैरे प्रमाणांची माहिती अ. १ पा. १ सु. २ टीप १४ मध्ये दिली आहे ती पहावी.

कोणत्याही एकाद्या स्वतंत्र गोष्टीविषयी ते प्रमाणभूत होत नाहीत; असें (मीमांसक) म्हणतात. तेहां यावरून देव वैरेना अधिकार नाही असें सिद्ध जाले. (३२)

भावं तु बादरायणोस्ति हि ॥ ३३ ॥

३३ परंतु, (देव वैरेना अधिकार) आहे असें बादरायण म्हणतो.
कारण (त्यांना अधिकाराचा संभव) आहे. (९)

(ह्या सूत्रामधील) ‘ परंतु ’ हा शब्द पूर्वपक्षाचें निराकरण करतो. परंतु, बादरायण आचार्यांचे असे मत आहे की देव वैरेना सुद्धां अधिकार आहे. जरी मधु वैरे विद्यांमध्ये देव वैरेन्चा अंतर्भाव असल्यामुळे (त्या देव वैरेना) त्या मधु वैरे विद्यांचा अधिकार संभवत नाही, तरी शुद्ध ब्रह्मविद्येचा त्यांना अधिकार संभवतो. कारण ‘ इच्छा ’, ‘ सामर्थ्य ’ आणि ‘ कोठे निषेध नसणे ’ इत्यादि गोष्टीवरच्च हा अधिकार अवलंबून असतो. आतां, एखाद्या ठिकाणी अधिकाराचा संभव नाही म्हणून तेवढ्याने ज्या ठिकाणी त्या अधिकाराचा संभव आहे तेथें देखील तो अधिकार नाही असे म्हणतां येत नाही. मनुष्यांमध्ये देखील ब्राह्मण वैरे सर्वांना राजसूय वैरे सर्व यज्ञांमध्ये अधिकार संभवत नाही. तेहां, त्या ठिकाणी जो न्याय लागू आहे तो येथेही लागू होईल. शिवाय, ब्रह्मविद्येचा उपक्रम करून पुढे (त्या ब्रह्मविद्येचा) देवादिकांना अधिकार आहे अशाविषयाचिं सूचक चिन्ह श्रुतीमध्ये दृष्टेत्पत्तीस येते. उदाहरणार्थ :— ‘ देवांपैकीं ज्याने ज्याने तें (ब्रह्म) जाणले, तो तो तें (ब्रह्म-) च ज्ञाला, हीच गोष्ट ऋषीसंबंधाने आणि मनुष्यांसंबंधाने (समजावी)’ (वृ० १४।१०); “ ते (सुर आणि असुर आप-आपल्याशी) म्हणाले :—‘ आपण त्या परमात्म्याचा शोध करू या, ज्या परमात्म्याचा शोध केला असतां सर्व लोक आणि सर्व इच्छा प्राप्त होतात ’ ; (असें बोल्द्यन) देवांपैकीं इंद्र आणि दैत्यांपैकीं विरोचन (असे दोघे प्रजापतीजवळ) गेले ” (छां. ८।७।२) इत्यादि. स्मृतीमध्ये देखील ‘ गंधर्व आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद वैरे (चिन्हे दृष्टीस पडतात). आतां ‘ ज्योति या अर्थी (आदित्य वैरे शब्दांचा प्रयोग) आहे म्हणूनही (देव वैरेना अधिकार नाही) ’ (१।३।३२) असें जें म्हटले आहे त्यावर आमचे उत्तर :—‘ आदित्य वैरे देवतावाची शब्द जरी ‘ ज्योति ’ वैरे अर्थाचे आहेत तरी ते शब्द ऐश्वर्याने युक्त आणि चेतन अशा त्या देवतांचे प्रतिपादन करतात. कारण, मंत्र अर्थवाद इत्यादि ठिकाणी त्या त्या शब्दांचा तसा उपयोग

१. त्या विद्येमध्ये देवच उपास्य असत्यामुळे.

२. जरी राजसूयथशाचा अधिकार क्षत्रिय राजालाच आहे ब्राह्मणाला नाही, तरी इतर यज्ञांमध्ये ब्राह्मणांना अधिकार आहेच.

केलेला आहे. कारण, देवांना आपल्या ऐश्वर्याच्या योगानें ज्योति वैरे स्फुंपांनी राहण्याचें सामर्थ्य आहे. तसेच, स्वेष्ठानुरूप पाहिजे तें शरीर धारण करण्याचेही सामर्थ्य आहे, पुढील सुब्रह्मण्याच्या अर्थवादवाक्यामध्ये हीच गोष्ट सांगितली आहे. ‘हे मेधातिथीच्या मेषा। इंद्रानें कण्वाचा अपत्य जो मेधातिथि त्याचें मेषाच्या रूपानें हरण केले’ (षड्ं-ब्रा. १।१). (हीच गोष्ट पुढील) समतीमध्येही सांगितली आहे:—‘सूर्य पुरुषाच्या रूपानें कुंतीजवळ गेला.’ मृत्तिका वैरे द्रव्यांच्या ठिकाणी देखील त्यांचा अभिमान बाळगणारे चेतन प्राणी राहतात असे मानले पाहिजे. कारण ही गोष्ट ‘मृत्तिका बोलली, उदक बोलले,’ इत्यादि श्रुतीवरून स्पष्ट होत आहे. आतां, सूर्य वैरे ठिकाणी देखील तेज वैरे भौतिक वस्तु अचेतनच आहेत असे आम्ही मानतो, पण त्या (तेज वैरेंचा) अभिमान बाळगणाच्या देवता मात्र चेतन आहेत असे मंत्र अर्थवाद वैरेंमधील व्यवहारांवरून सिद्ध होते असे पूर्वीच सांगितले आहे. आतां मंत्र व अर्थवाद यांचा निराळा उद्देश असल्यामुळे देवांना शरीर वैरे आहे ही गोष्ट प्रतिपादन करण्याचें त्यांना सामर्थ्य नाही असे जे म्हटले आहे त्यावर आमचे उत्तर:— एखादाला एखादी वस्तु आहे किंवा नाही असे मानण्याला त्याला त्या वस्तूचे ज्ञान आहे किंवा नाही हें कारण आहे; त्याचा उद्देश निराळा आहे किंवा नाही हें कारण नाही. उदा०:—अन्य उद्देशानें निघालेला मनुष्य देखील वाटें पडलेले जे गवत पान वैरे, तें ‘आहे’ असेच समजतो. शंका:—हा दिलेला दृष्टांत बरोबर नाही. कारण, त्या ठिकाणी मनुष्याला गवत पान वैरेचे प्रत्यक्ष ज्ञान होते त्यामुळे तो गवत पान वैरेचे अस्तित्व तेथे मानतो. पण, येथे तर अर्थवादवाक्याची विधिवाक्याशी एकवाक्यता असल्यामुळे त्या अर्थवादवाक्याचा विधीची प्रशंसा करणे हाच उद्देश आहे; स्वतंत्र रीतीने एखादा सिद्ध वस्तूचे ज्ञान करून देण्याला तें वाक्य प्रवृत्त होते असे निश्चित करतां येत नाही. कारण, एखादे महावाक्य एखादा अर्थाचे प्रतिपादन करीत असतांना त्यांतील अवांतरवाक्याला निराळा स्वतंत्र अर्थ प्रतिपादन करितां येत नाही. कारण, जसे ‘मध न प्राशन करावे’ या निषेधवाक्यामध्ये तीन पदे मिळून ‘मधप्राशनाचा निषेध’ असा एकच अर्थ भासतो. पण ‘मध’ आणि ‘प्राशन करावे’ ही दोन पदे मिळून मधप्राशनाचा विधि सुद्धां भासतो असे मात्र होत नाही. उत्तर:—हा तुं दिलेला दृष्टांत बरोबर नाही. कारण, मधप्राशनाच्या

३. ‘चेतन देवता’ अशा अर्थानें आदित्य वैरे शब्दांचा मंत्र व अर्थवाद यांमध्ये उपयोग केलेला आढळतो.

४. यशामधील सोळा कल्पिजांपैकीं सुब्रह्मण्य नांवाचा एक कळिवज आहे. तो यशामध्ये ‘मेधातिथीच्या मेषा!’ या नांवानें इंद्राला हांक मारीत आहे. या नांवानें हांक मारण्याचे कारण पुढील ब्राह्मणवाक्यावरून स्पष्ट होत आहे.

निषेध वाक्यामध्ये पदांचा एकच अन्वय असल्यामुळे अवांतर वाक्यापासून एक निराळा स्वतंत्र अर्थ भासत नाहीं. पण विधिवाक्य व अर्थवादवाक्य यांविषयी म्हणाल तर अर्थवादवाक्यांतील पदांचा निराळा अन्वय होऊन ती पदे प्रथम एका सिद्ध वस्तूचे स्वतंत्र रीतीने प्रतिपादन करतात; नंतर या अर्थवादवाक्यांतील पदांचे काय प्रयोजन आहे असा जेव्हां आपण विचार करतो तेव्हां ती पदे विधीची प्रशंसा करतात असे समजते. उदा०:—‘ऐश्वर्य इच्छिणान्या मनुष्यानें वायु (देवते-) ला उद्देशून शेत पशु मारावा’ (तै. सं. २१) हा विधिवाक्यांतील ‘ऐश्वर्य’ इत्यादि प्रत्येक पदाचा विधीशी साक्षात् संबंध आहे. पण ‘वायु ही खरोखर अत्यंत शीघ्र देवता आहे. ही आपला भाग घेऊन वायूजवळच धांव घेतो; तो (वायू-) च हाला ऐश्वर्य देतो’ (तै. सं. २१) हा अर्थवादवाक्यामधील पदांचा विधीशी तसा साक्षात् संबंध नाहीं. कारण, ‘वायूने मारावा’ किंवा ‘अत्यंत शीघ्र देवतेने मारावा’ असा अर्थ-वादवाक्यांतील पदांचा विधिवाक्यांतील पदांशी अन्वय होत नाहीं. तर, त्या अर्थ-वादवाक्यांतील पदांचा स्वतंत्र अन्वय होऊन ती पदे वायूच्या स्वरूपाचे वर्णन करतात, आणि अशा विशेष प्रकारच्या देवतेला उद्देशून हॅ कर्म आहे असे सांगून विधीची प्रशंसा करतात. आतां, जेथे अर्थवादवाक्याचा अर्थ अन्य प्रमाणावरून सिद्ध झालेला असतो तेथे त्या अर्थाचा अनुवाद करूनच अर्थवादवाक्य प्रवृत्त होतें आणि जेथे तो अर्थ अन्य प्रमाणाशी विरुद्ध असतो तेथे गुणवाद या रूपानेच अर्थवादवाक्य प्रवृत्त होतें. पण, जेथे या दोन्ही गोष्टी नाहीत तेथे अन्य प्रमाणांचा अभाव असल्यामुळे गुणवाद समजावा किंवा अन्य प्रमाणाशी विरोध नसल्यामुळे अनुवाद समजावा असा संशय येतो. अशा वेळी विचारी पुरुषांनी हा अनुवाद आहे असे समजावे, क्वां गुणवाद आहे असे समजूनये. हाच न्याय मंत्रा-

५. वायु देवतेला उद्देशून यश्च करणारा.

६. ‘अग्ने हैं यंडीवर औषध आहे’ हा वाक्यामध्ये सांगितलेली गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणावरून सिद्ध आहे. म्हणून तिचा येथे फक्त अनुवाद केला आहे.

७. ‘यज्ञस्तंभ हा सूर्य आहे’ हा वाक्यामध्ये सांगितलेली गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणान्या विरुद्ध आहे. कारण यज्ञस्तंभ हा सूर्याहून निराळा आहे असा अनुभव आहे.

८. ‘यज्ञस्तंभ’ हा जरी प्रत्यक्ष सूर्य नाहीं तरी सूर्याचा तेजस्वीपणा हा गुण यज्ञस्तंभाचे ठिकाणी आहे असे हैं वाक्य सांगतें; म्हणून या वाक्याला गुणवाद म्हणतात.

९. ‘इंद्रान्या हातांत वज्र आहे’ हा वाक्यामध्ये सांगितलेली गोष्ट इतर कोणत्याही प्रमाणावरून सिद्ध होत नाहीं. तसेच ती इतर कोणत्याही प्रमाणाशी विरुद्ध होते असेही म्हणतां येत नाहीं; कारण, ती गोष्ट इतर प्रमाणावरून कळायासारखी नाहीं. तेव्हां इतर प्रमाणांशी विरुद्ध होत नसल्यामुळे ती गोष्ट सिद्ध आहे असे गृहीत धरून तिचा येथे फक्त अनुवाद केला आहे असे समजावे. यावरून हैं अर्थवादवाक्य देखील इतर प्रमाणांशी अविरुद्ध अशा गोष्टीविषयी प्रमाणभूत आहे असे मानतां येते.

संबंधानेही लावाचां. शिवाय, ' इंद्र वैरे देवतांना उद्देशून हवी थावे ' असें सांगणाऱ्या विर्धीवस्तुनच इंद्र वैरेचे स्वरूप सिद्ध होतें. कारण, स्वस्तुपानें रहित असे इंद्र वैरे देव (यजमानाला) आपल्या मनामध्ये आणतां येत नाहीत; आणि मनांत न आलेल्या देवतेला हवि देतां येत नाही. ही गोष्ट पुढील श्रुतींतही सांगितली आहे:-' ज्या देवतेला उद्देशून (हातामध्ये) हवि घेतला असेल त्या देवतेचे ' वषट् ' असा उच्चार करून ध्यान करावें ' (ऐ. ब्रा. ३।८।१). आतां, शब्द हेच अर्थाचे (देवतांचे) स्वरूप आहे असेही संभवत नाही. कारण, शब्द आणि अर्थ हे भिन्न आहेत. तेहां शब्द प्रमाण आहे असें जो मानतो लाभा ' मंत्र आणि अर्थवाद यावस्तुन इंद्र वैरे देवतांचे जसें स्वरूप समजतें तसेच तें आहे ' ही गोष्ट नाकबूल करणे योग्य नाही. शिवाय, वर सांगितलेल्या रीतीनें ज्यांना प्रामाण्य संभवते असे जे मंत्र आणि अर्थवाद तेच इतिहास आणि पुराणे यांना मूळभूत असल्यामुळे इतिहास व पुराणे देखील देवतांना शरीर वैरे आहे ही गोष्ट सिद्ध करण्याला समर्थ आहेत. शिवाय, या इतिहास-पुराणांना प्रत्यक्ष प्रमाणाचाही आधार संभवतो. कारण जरी (देवांचे शरीर) आम्हांला प्रत्यक्ष नाही तरी तें प्राचीन लोकांना प्रत्यक्ष आहे ही गोष्ट ' व्यास वैरे हे देवांदिकांशी प्रत्यक्ष व्यवहार करतात ' या स्मृतींतही सांगितली आहे. आतां, हळीच्या लोकांप्रमाणे पूर्वीच्या लोकांना देखील देवांदिकांशी व्यवहार करण्याचे सामर्थ्य नव्हते असें जो कोणी म्हणेल तो जगामध्ये जे वैचित्र्य दृष्टीस पडते तें नाकबूल कराल. उदाहरणार्थ, हळीं-प्रमाणेच अन्य काळीं देखील सार्वभौम क्षत्रिय नव्हता असेही तो म्हणेल. अशा रीतीने राजसूय वैरे यज्ञांचे जे विधी श्रुतींत सांगितले आहेत त्यांना तो बाब बांगील. तसेच हळींप्रमाणेच अन्य काळीं देखील ' वैरं आणि आंश्रैम यांचे धर्म अव्यवस्थित होते असेही तो समजेल. अशा रीतीने त्याच्या मर्ती धर्माची व्यवस्था करणारे शास्त्र निरर्थक होईल. तेहां (पूर्वीच्या काळीं) धर्माचा उत्कर्ष असल्यामुळे प्राचीन लोक देवांदिकांशी प्रत्यक्ष व्यवहार करीत होते असे मानणे रास्त आहे. शिवाय, ' वेदाध्ययनापासून इष्ट देवतेशी व्यवहार (संभवतो) ' (यो. सू. २।४।४) असे (योग-) स्मृतींतही सांगितले आहे. तसेच, ' योगापासून अणिमा वैरे सिद्धी प्राप्त होतात ' असे स्मृतीमध्ये सांगितले आहे. यावस्तुन त्या योगाचा देखील केवळ अविचारानें निषेध करतां येत नाही. पुढील श्रुतीमध्येही योगाचे

१०. मंत्रांत सांगितलेली गोष्ट देखील जर अन्य प्रमाणांशी विरुद्ध होत नसेल तर ती गोष्ट सिद्ध आहे असे गृहीत धरून तिचा त्या मंत्रामध्ये फक्त अनुवाद केला आहे असे समजावें. यावस्तु इतर प्रमाणांशी अविरुद्ध अशा गोष्टीविषयी प्रमाणभूत आहे असे मानतां येते,

११. कारण, क्षत्रिय सार्वभौम-राजाशिवाय राजसूय दृश्य करण्याचा दुसऱ्या क्षोपा-लाही अधिकार नाही.

१२. प्राक्षण, क्षत्रिय, वैश्य आणि शृङ्ग हे चार वर्ण होत.

१३. असाचर्य, यशस्यपणा, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आधम होत.

माहात्म्य वर्णिले आहे:—‘ पृथिवी, जल, तेज, वायु, आणि आकाश हीं वर निघाळीं असतां, आणि योगाचे पांच गुण प्रादुर्भूत झाले असतां, योगामुळे तेजोमय शरीर प्राप्त झालेल्या मनुष्याला रोग होत नाहीं, जरा प्राप्त होत नाहीं, आणि मृत्यु येत नाहीं ’ (श्व. २।१२). मंत्र व ब्राह्मण यांना पाहणाऱ्या कळशीच्या देखील सामर्थ्याशी आमच्या सामर्थ्याची तुळना करणे योग्य नाहीं. तेव्हां, यावरून (देवांना शरीर वैरे आहे असे सांगणारी) इतिहास व पुराणे सप्रमाण आहेत असे सिद्ध होते. लोकव्यवहार देखील साधार आहे असे संभवत असतां तो निराधार आहे असे ठरविणे बरोबर नाहीं. तेव्हां देव वैरे देहधारी आहेत असे जे मंत्र वैरेवरून समजते ते बरोबरच आहे. यावरून देव वैरेना इच्छा वैरे संभवत असल्यामुळे त्या देवादिकांनाही ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असे मानणे योग्य आहे. तसेच, ‘ क्रमाने मुक्ति प्राप्त होते ’ असे जे श्रुतीमध्ये सांगितले आहे ते देखील वरील गोष्ट मानली म्हणजेच जुळते. (३३)

[आतां येथून दहाव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये चौतिं-साब्या सूत्रापासून अडतिसाब्या सूत्रापर्यंत पांच सूत्रे आहेत. सारांश:— (सू. ३४) ह्या अधिकरणामध्ये शूद्राला ब्रह्मविद्येचा अधिकार नाहीं असे ठरविले आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा अधिकार मनुष्यालाच आहे हा नियम बरोबर नाहीं असे सांगून त्या ब्रह्मविद्येचा देवादिकांनाही अधिकार आहे असे ठरविले, त्याप्रमाणे ब्राह्मणालाच ब्रह्मविद्येचा अधिकार आहे हा नियम बरोबर नसून शूद्रालाही तो अधिकार आहे असे म्हणतां येईल काय ? असा प्रश्न उद्देश्यातील. त्या प्रश्नाचे या अधिकरणामध्ये उत्तर दिले आहे. आतां, पूर्वपक्षाचे म्हणणे. असे आहे की शूद्राला देखील अधिकार आहे, कारण, इच्छा आणि सामर्थ्य ही त्याला संभवतातच. शिवाय, शूद्र हा यज्ञाला अयोग्य आहे हे जसें श्रुतीमध्ये सांगितले आहे तसेच शूद्र हा ब्रह्मविद्येला अयोग्य आहे हे कोठेही सांगितले नाहीं. आतां जरी शूद्र हा अग्नि राखीत नसल्यामुळे त्याला कर्माचा अधिकार नाहीं, तरी त्यामुळे त्याचा ब्रह्मविद्येचा अधिकार नाहींसा होत नाहीं. कारण, तो अग्नि राखीत नसला तरी त्याला ब्रह्मज्ञान होण्याला कांहीं नड येत नाहीं. शिवाय, छांदोग्य उपनिषदांत ‘ संवर्ग ’—विद्येमध्ये ‘ रैक ’ क्रषीने ‘ जानश्रुति ’ राजाला ‘ हे शूद्रा ’ असे स्पष्टच मृटले आहे. तेच शूद्राला ब्रह्मविद्येचा अधिकार असण्याचे चिन्ह हीय. शिवाय, ‘ विहुर ’ वैरे शूद्र लोकानाही शान झाले आहे असे स्पृतीवरून सिद्ध होते. तेव्हा शूद्रालाही अधिकार आहे असे ठरले. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असे आहे की शूद्राला ब्रह्मविद्येचा अधिकार नाहीं. कारण शूद्राला ‘ उपनशन ’ संस्कार नसल्यामुळे त्याला वैद्याचे अध्ययन नाहीं म्हणून त्याला योग्यता नाहीं. ह्या बोग्यतेलाच ‘ शास्त्रीय-सामर्थ्य ’ असे म्हणतात, तेव्हां त्याला नुसारी इच्छा असली तरी तिच्यामुळे त्याला अधिकार येत नाहीं, आतां शूद्राला शरीर.

१४. मनुष्याला मरणानंतर गंधर्व, षितर व देव ह्यांची क्रमाक्रमाने रुपे प्राप्त होऊन शेवढीं तो सुक्त होतो. अशा मुक्तीला क्रममुक्ति म्हणतात, आतां जर देवांना ब्रह्मविद्येचा अधिकार नसेल तर मनुष्याला देवांचे स्वरूप प्राप्त ज्ञान्यानंतर पुढे मुलीच मुक्ति मिळणार नाहीं. तेव्हां देव वैरेना ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असे मानले तरच मनुष्याला प्राप्त होणारी ही क्रममुक्ति छालते.

व हंद्रिये असत्यामुळे त्याला लौकिक सामर्थ्य जरी संभवते, तरी त्याचा उपयोग नाही. कारण, शास्त्रीय गोष्टीला शास्त्रीय सामर्थ्याचीच जखर असते. शिवाय, 'शूद्र यशाला अयोग्य आहे' म्हणून जें श्रुतीमध्ये सांगितले आहे त्यावरूनच ब्रह्मज्ञानाला देसील शूद्र अयोग्य आहे असे समजावे. कारण, दोन्ही ठिकाणी 'वेदाचे अध्ययन नाही' हें अधिकार नसप्प्याचे कारण एकच आहे. आतां 'रैक' कषीने 'जानश्रुती-' ला 'शूद्र' असे म्हटले आहे खरे. पण, स्या चिन्हावरून शूद्राला ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे असे समजू नये. कारण, जी गोष्ट युक्तीने सिद्ध होत नाही तिच्या संबंधाने नुसते चिन्ह असलेले अगदी निरुपयोगीच समजले पाहिजे. शिवाय, स्या 'शूद्र' शब्दावरून शूद्राला अधिकार मानावयाचाच असेल तर तो कदाचित् फक्त संवर्ग-विद्येपुरता मानतां येईल. पण ब्रह्मविद्येच्या अंगभूत इतर विद्यांचा किंवा ब्रह्मविद्येचा अधिकार त्याला कवीही मानतां येणार नाही. कारण, रैक कषीने जानश्रुतीला फक्त संवर्ग विद्येचाच उपदेश केला आहे. शिवाय हा 'शूद्र' शब्द अर्थवादवाक्यामध्ये असत्यामुळे स्या 'शूद्र' शब्दावरून संवर्ग-विद्येचा सुद्धा शूद्राला अधिकार मानतां येणार नाही. आतां, जानश्रुतीला 'शूद्र' असे जे म्हटले आहे तें जानश्रुति हा शूद्र जातीचा मनुष्य आहे अशा अभिग्रायाने नव्हे, तर तंये 'शूद्र' शब्दाचा अर्थ निराळाच आहे. शुच म्हणजे शोक, आणि द्रू म्हणजे प्राप्त होणे. येणे जानश्रुति शोकाप्रत प्राप्त क्षाला आहे, किंवा जानश्रुतीला शोक प्राप्त क्षाला आहे, किंवा जानश्रुति रैक कषीजवळ शोकाने प्राप्त क्षाला आहे. स्यांपैकीं कोणत्याही अर्थाने जानश्रुतीला 'शूद्र' असे म्हटले आहे असे समजावे.

(सू. ३५) शिवाय 'जानश्रुति' हा शूद्र जातीचा मनुष्य नव्हे, क्षत्रियच आहे असे स्या प्रकरणाचा विचार केला असतां सिद्ध होते. स्या संवर्ग-विद्येच्या शैवटी अर्थवादवाक्यामध्ये 'अभिप्रतारी' आणि त्याचा उपाध्याय 'कापेय' यांची कथा सांगितली आहे, आतां अभिप्रतारी हा चैत्ररथि (म. चित्ररथाच्या बंशामध्ये उपन्यासालेला) असला पाहिजे. कारण 'कापेय' हे चित्ररथाचे उपाध्याय आहेत असे 'तांड्य' ब्राह्मणावरून सिद्ध होत आहे. आणि 'चैत्ररथि' तर क्षत्रियच आहे अशा विषयी स्पष्ट श्रुतिच प्रमाण आहे. यावरून अर्थातच 'अभिप्रतारी' हा क्षत्रिय आहे असे ठरते. तेव्हां जानश्रुति देसील क्षत्रियच होय. कारण एकाच प्रकरणामध्ये ज्या अनेक लोकांच्या कथा सांगितलेल्या असतात ते सर्व बहुतकरून सारखेच असतात असा नियम आहे. शिवाय, 'जानश्रुतीने आपला सारांयी आरभी रैक कषीच्या शोधार्थ पाठविला' असे श्रुतीमध्ये सांगितले आहे. स्या ऐश्वर्यावरूनही तो जानश्रुति क्षत्रिय आहे असे सिद्ध होते. एकदरीत शूद्राला ब्रह्मविद्येचा अधिकार नाही असे सिद्ध क्षाले.

(सू. ३६) शिवाय, शूद्राला ब्रह्मविद्येचा अधिकार नसप्प्याचे कारण असे आहे की श्रुतीमध्ये ब्रह्मविद्येचे प्रतिपादन करतेवेळी पुष्कळ ठिकाणी 'उपनयन' वैरे संस्कार सांगितले आहेत. छांदोग्य उपनिषदामध्ये एके ठिकाणी 'ब्रह्मविद्येकरतां आलेल्या लोकांचा उपनयन संस्कार न करतांच' असे म्हटले आहे. त्यावरूनही 'उपनयन' संस्काराची त्यांना योग्यता होती असे सिद्ध होते; आणि शूद्राला तर संस्कार मुळींच नाही असे मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे.

(सू. ३७) छांदोग्य उपनिषदामध्ये एके ठिकाणी असे सांगितले आहे की 'जाशाळ' हा खरे भाषण करीत असत्यामुळे शूद्र नव्हे असे गौतमाळा बाटल्यावरून जावालाला गीत-माने ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. आवरून शूद्राला अधिकार नाही हे सिद्ध होते.

(सू. ३८) शिवाय 'शूद्राने वेद ऐश्वर्य मनी' असा स्मृतीमध्ये निषेध आहे. तसेच, 'शूद्राच्या जवळ अध्ययन करू नये' असाही निषेध आहे, यावरून शूद्राने अध्ययन करू नये

असेही सिद्ध होते. कारण, त्याच्याजवळ गुरुला वेदाध्यापन करतां येत नाहीं आणि त्याला वेद ऐकतां येत नाहीं. आणि म्हणूनच वेदार्थ जाणण्याचा शूद्राला अधिकार नाहीं व त्याप्रमाणे आचरण करण्याचाही त्याला अधिकार नाहीं असेही अर्थात् सिद्ध होते. शिवाय, 'शूद्राला शान देऊ नये' असे सांगितले आहे. तसेच अध्ययन, यश, आणि दान ही द्विजातीलाच सांगितली आहेत. आतां, जन्मांतरांच्या संस्कारामुळे 'विदुर', 'धर्मव्याध' वैरे ज्या शूद्रांना शान प्राप्त होते ते मात्र मुक्त होतात. कारण, शान प्राप्त झाले असतां त्याचे मोक्ष हें फल मिळत नाहीं असे कधीही होत नाहीं. शिवाय, महाभारतामध्ये इतिहासपुराणांचा अधिकार चारीही वर्णना आहे असे सांगितले आहे. वेदासंबंधीचा मात्र अधिकार शूद्रांना नाहीं असे सिद्ध झाले.]

शुगस्य तदनादरश्रवणात्तदाद्रवणात् सूच्यते हि ॥ ३४ ॥

**३४ आपला अनादर एकिल्यावर ह्याला शोक (उत्पन्न झाला) 'त्या-
(शोकां) चें (त्याला) आद्रवण आहे' (असा 'शूद्र'
शब्दाचा अर्थ असल्यामुळे 'शूद्र' शब्दानें तो शोक) सुचाविला
जातो. (१०)**

ज्याप्रमाणे मनुष्यांनाच अधिकार आहे या नियमाला अपवाद दाखवून देवादिकांनासुद्धां ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असे सांगितले त्याप्रमाणे द्विजातीनाच अधिकार आहे ह्या नियमाला अपवाद दाखवून शूद्रालाही अधिकार आहे असे म्हणतां येईल काय? अशी शंका येते ती दूर करण्याकरितां ह्या अधिकरणाला आरंभ केला आहे. आतां पूर्वपक्ष्याचे म्हणणे असे आहे की ब्रह्मविद्येचा शूद्राला देखील अधिकार आहे. कारण, इच्छा आणि सामर्थ्य हीं (त्यांना) संभवतातच. शिवाय, 'म्हणून शूद्र हा यज्ञाला योग्य नाहीं' (तै. सं. ७।१।१६) या निषेधप्रमाणे 'शूद्र हा ब्रह्मविद्येला योग्य नाहीं' असा निषेध श्रुतीमध्ये कोठेही सांगितलेला नाहीं. आतां, 'शूद्र अशी राखीत नाहीत', हें जें कर्माचा (शूद्राला) अधिकार नसप्प्याचे कारण आहे तें त्याला ब्रह्मविद्येचा अधिकार नाहीं असे दाखवीत नाहीं. कारण, 'आहवनीय' वैरे अशी जे राखीत नाहीत अशा मनुष्यांना ब्रह्मविद्या जाणता येत नाहीं असे नाहीं. शिवाय, शूद्राला अधिकार आहे अशाविष्यी साधक चिन्ह आहे. कारण श्रवण करण्याची इच्छा करणारा आणि (जनश्रुतीच्या) पुत्राचा नातु असा जो जनश्रुति राजा त्याचा, संवर्गविद्येमध्ये 'हें शूद्र! द्रव्यानें युक्त हा रथ गाईसहर्वतमान तुलाच असो' (छां. ४।२।

-
१. अग्रिहोत्र बालगीत नाहीत.
 २. अग्रिहोत्राच्या घरी जे तीन अशी असतात त्यांपैकीं एकाला 'आहवनीय' असे नांव आहे.

३. संवर्ग म्हणजे आपल्यामध्ये सर्वाचा संग्रह करणारा असा जो वायु, त्याच्या मूळ स्वरूपाचे शान करून देणाऱ्या विद्येला 'संवर्ग-विद्या' असे म्हणतात. ही ब्रह्मविद्येला अंगभूत अशी विद्या आहे.

३) या वाक्यांत 'शूद्र' या शब्दानें परामर्श केला आहे. शिवाय, शूद्र जातीमध्ये ते उत्पन्न झाले असले तरी विदुर वैगैरे लोकांना उल्ळृष्ट झीन प्राप्त झाले असें स्मृतीमध्ये सांगितले आहे. तेव्हां ब्रह्मनिधेचा शूद्राला अधिकार आहे असें सिद्ध झाले. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर:—वेदाचे अध्ययन नसल्यामुळे शूद्राला अधिकार नाही. कारण, ज्यानें वेदाचे अध्ययन केले आहे आणि ज्यानें वेदाचा अर्थ जाणला आहे त्यालाच वैदिक गोष्टीचा अधिकार आहे. आतां, शूद्राला मुळीं वेदाचे अध्ययनच नाही. कारण, उपनयनज्ञात्यानंतर वेदाचे अध्ययन करावे असें सांगितले आहे. आणि उपनयन तर तीन वर्णानाच सांगितले आहे. आतां, शूद्राला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे खरी, पण ती (ब्रह्मज्ञानाचे) सामर्थ्य नसतांना अधिकाराचे कारण होत नाही. सामर्थ्यामध्ये सुद्धां केवळ लौकिक सामर्थ्य अधिकाराचे कारण होत नाही. कारण, शास्त्रीय गोष्टीमध्ये शास्त्रीय सामर्थ्याची जखर आहे; आणि (शूद्रांना) शास्त्रीय सामर्थ्य नाही. ही गोष्ट त्यांना वेदाध्ययन जस्तर नाही या म्हणण्यानेंच सिद्ध होते. शिवाय, म्हणून 'शूद्र हा यज्ञाला योग्य नाही' असें जे म्हटले आहे तें युक्तीवैरूप सिद्ध होत असल्यामुळे शूद्र हा ब्रह्मविद्येला देखील योग्य नाही असें सुचविते. कारण, (दोन्ही ठिकाणी) युक्ती सारखीच आहे. आतां संवर्ग-विद्येमध्ये 'शूद्र' हा शब्द सांगितलेला आढळतो हैं शूद्राला ब्रह्मविद्येचा अधिकार आहे या गोष्टीचे चिन्ह आहे असें तु मानतोस. पण युक्तीचा अभाव असल्यामुळे तें चिन्ह होऊं शकत नाही. कारण, युक्ती सांगितली असली तरच एखादें चिन्ह एखादा गोष्टीचे सूचक होऊं शकते. पण येथे तर मुळीच युक्ती सांगितली नाही. शिवाय, हा शूद्र शब्द संवर्गविद्येमध्ये आला असत्यामुळे या 'शूद्र' शब्दावरूप फक्त एका संवर्गविद्येचाच शूद्राला पाहिजे तर अधिकार येईल, सर्व विद्यांची येणार नाही. परंतु खरोखर रीतीने पाहतां हा (शूद्र-शब्द) अर्थवादवाक्याभिर्दै आला असल्यामुळे कोणत्याच गोष्टीचा शूद्राला अधिकार देण्याविषयी तो समर्थ होत नाही. शिवाय, हा शूद्र शब्द ज्याला अधिकार आहे अशा मनुष्यासंबंधानेंही लावतां येतो. कसा तें सांगतोः—“ अरे ? हा अशा क्षुद्र मनुष्याच्या

४. ब्रह्मज्ञान.

५. शरीर इंद्रिये शाबूत असणे. शरीरसामर्थ्य असले तरच श्रवण, मनन वैगैरे करतां येतात.

६. उपनयन वैगैरे संस्कारांमुळे प्राप्त झालेली जी योग्यता तिला 'शास्त्रीय सामर्थ्य' असें म्हटले आहे.

७. यथाशास्त्र वेदाध्ययन नसणे या युक्तीवरूप.

८. वरील युक्तीवरूप जसा यज्ञाचा अधिकार नाही तसा ब्रह्मविद्येचाही नाही.

९. ब्रह्मविद्येच्या अंगभूत अशा इतर विद्यांचा आणि ब्रह्मविद्येचा.

१०. या वाक्यांत 'ही विद्या द्रव्यानें प्राप्त होणारी नव्हे' अशी हा विद्येची प्रशंसा केली आहे म्हणून हैं अर्थवादवाक्य होय. जी गोष्ट इतर प्रमाणाशीं विरुद्ध असते ती केवळ अर्थवादवाक्यावरूप सिद्ध होत नाही. कारण दुसऱ्याची केवळ स्तुति किंवा निदा दाखविणे हाच अर्थवादवाक्यांचा उद्देश होय.

संबंधाने 'जणू काय हा रथवौळा रैकच आहे' , असें बोलतोस " (छा. ४।१।३) ह्या हंसाच्या भाषणावरून आपला अनादर ऐकून (जनश्रुतीच्या) पुत्राचा नातू जो जानश्रुति राजा त्याला शोक उत्पन्न झाली. तो शोक रैक क्रषीने 'आपल्याला अप्रत्यक्ष दैखील गोष्ट समजते' , असें दाखवण्याकरितां ह्या 'शूद्र' शब्दानें सुचाविली आहे असें समजते. कारण, शूद्र जातीच्या मनुष्याला आधिकार नाही. (शंका:-) आतां जन-श्रुतीला झालेला शोक शूद्र शब्द कसा सुचावितो ? उत्तरः— त्या (शोका—) चे (त्याला) आदवण आहे असा शूद्र शब्दाचा अर्थ असल्यामुळे. याचा अर्थः—शोका-प्रत द्रुत (प्राप्त) होतो (तो शूद्र); किंवा शोक ज्याला द्रुत (प्राप्त) होतो (तो शूद्र); (किंवा शोकाच्या योगानें रैक क्रषीप्रत द्रुत (प्राप्त) होतो (तो शूद्र); (असा येथे 'शूद्र' शब्दाचा) अवैयैवार्थ संभवतो, पण (शूद्र जातीचा मनुष्य) असा खूढार्थ संभवत नाही. शिवाय, जानश्रुतीला शोक झाला ही गोष्ट या आख्यायिकेमध्ये स्पष्ट सांगितलेली आढळते. (३४)

क्षत्रियत्वगतेश्वोत्तरत्र चैत्ररथेन लिङ्गात् ॥ ३५ ॥

३५ आणखी पुढे (सांगितलेल्या) चैत्ररथावरोवर (निर्देश केला आहे) या [चिन्हावरून 'क्षत्रिय आहे' असें ज्ञान होत असल्यामुळे (तो जानश्रुति शूद्र जातीचा नव्हे) . (१०)

आणखी ह्या कारणास्तवही जानश्रुति हा शूद्र जातीचा मनुष्य नव्हे. प्रकरणाचा विचार केला असतां हा (जानश्रुति) क्षत्रिय आहे असें पुढे (सांगितलेल्या) चैत्ररथ-

११. वैलाच्या किंवा घोड्याच्या गाढीत बसून जाणारा.

१२. जानश्रुति नंवाचा कोणी एक मोठा दानशूर राजा होता. तो ग्रीष्म क्रतूमध्ये रात्रीं आपल्या वाड्याच्या गञ्चीवर निजला असतां त्याच्या गुणांनी संतुष्ट झालेले देव किंवा ऋषी ब्रह्मज्ञानाकडे राजाचें मन वळवावें या हेतूनें हंसाच्या रूपानें तेथें प्राप्त झाले. त्या हंसां-वैकीं मागिल हंस पुढच्या हंसाला म्हणतोः—‘अरे ! ह्या राजाचें हें प्रज्वलित तेज आहे; ह्याच्या जवळून गेलास तर जलझील.’ पुढील हंस उत्तर करतोः—अरे; हा राजा म्हणजे यःकश्चित् क्षुद्र प्राणी आहे; आणि तुं तर जणू काय हा रैक क्रषीच आहे असें समजतोस.’ (रैक क्रषी हा त्या वैकीं मोठा प्रसिद्ध ब्रह्मज्ञानी असे.) हंसाचा हा संवाद ऐकून राजाला शोक झाला. नंतर त्यानें आपल्या सारथ्याला पाठवून रैक क्रषीचा शोध करवून रैक क्रषीला शरण गेला. आणि रथ, गाई वैगेरे नजराणा क्रषीपुढे ठेविला. पण ‘हे शूद्रा ! हें सर्वे तुलाच असो’ असें रैक क्रषीनें राजाला सांगितले, ही आख्यायिका छांदोग्य-उपनिषदामध्ये वर्णिली आहे. आतां हंसाच्या भाषणानें जानश्रुति राजाला शोक झाला ही गोष्ट रैक क्रषीच्या डोळ्यां समोर न घडतांदी अंतर्ज्ञानानें त्याला समजली हें राजाच्या ध्यानांत यावें म्हणूनच मुद्दाम रैक क्रषीनें जानश्रुतीला शूद्रा ! असें सूचक संबोधन दिलें आहे.

१३. ‘शुच्’ आणि द्र असे शूद्र शब्दाचे दोन अवयव आहेत. शुच् म्हणजे शोक रथ्याप्रत ‘द्र’ म्हणजे प्राप्त झालेला.

१४. चित्ररथाच्या वंशांतला.

अभिप्रतारी या नांवाच्या क्षत्रियाबरोबर याचा (एकाच संवर्गविधेमध्ये) निर्देश केला आहे या चिन्हावरून समजतें. कारण, पुढे ' कापेयै-शौनकै आणि काक्षेसेनि-अभिप्रतारी या दोघांना आच्यारी वाढीत असतां एका ब्रह्मचान्याने भिक्षा मागितली ' (छा. ४।३।५) ह्या संवर्ग-विधेच्या वाक्यशेषामध्ये चैत्ररथि-अभिप्रतारी या नांवाचा क्षत्रिय सांगितला आहे. आतां हा अभिप्रतारी चैत्ररथि आहे असे ल्याचा कापेयार्णी संबंध सांगितल्यावरून समजौवै. कारण ' कापेयार्णी चित्ररथाकडून हा (द्विरात्र नामक) यश करविला , (तांड्य-आ. २०।१२।५) या श्रुतीवरून चित्ररथाचा कापेयार्णी संबंध आहे असे समजतें. आणि एका वंशांतील लोकांचे बहुतकरून एकाच वंशांतील लोक याजक (यश करणारे) असतात. आणि ' त्या-(चित्ररथा-) पासून चैत्ररथि नांवाचा एक क्षत्रिय राजा झाला ' ह्या वाक्यामध्ये ' क्षत्रिय राजा ' असें म्हटले आहे, म्हणून हा (चैत्ररथि) क्षत्रिय आहे असें जाणावै. आतां, एकाच (संवर्ग-) विधेमध्ये अभिप्रतारी नांवाच्या क्षत्रियाबरोबर जानश्रुतीचा निर्देश केला असल्यामुळे तो जानश्रुति देखील क्षत्रिय आहे असे सूचित होतें. कारण, बहुतकरून सारख्या लोकांचाच एकत्र निर्देश केला जातो. शिवाय ' सारथ्याला पाठविणे ' वैगीरे ऐश्वर्यार्चीं चिन्हे जानश्रुतीसंबंधाने सांगितलीं असल्यामुळे ' जानश्रुति हा क्षत्रिय आहे ' असें समजतें. तेव्हां, यावरून ' शूद्र जातीच्या मनुष्याला ब्रह्मविधेच्या अधिकार नाही ' असें सिद्ध झाले. (३५)

संस्कारपरामर्शात् तदभावाभिलापाच ॥ ३६ ॥

३६ संस्काराचा परामर्श केला असल्यामुळे आणि (शुद्राला) त्या-
(संस्कारा-) चा अभाव सांगितला असल्यामुळे (शुद्राला
अधिकार नाही). (१०)

-
- २. कपि-गोत्रांत उत्पन झालेला.
 - ३. हा अभिप्रतारी राजाचा उपाध्याय होता. (आनं.)
 - ४. कक्षसेनाच्या वंशांतला.
 - ५. हा चैत्ररथि आणि सूत्रांतील चैत्ररथ एकत्र होत.
 - ६. संवर्ग-विधेची प्रशंसा करावी या हेतूने चैत्ररथि-अभिप्रतारीचा इतिहास येण्ये सांगितला आहे.

७. वाक्यशेषामध्ये नुसता अभिप्रतारी सांगितला आहे. ल्याला चैत्ररथि असें म्हटले नाही. पण चैत्ररथि असें म्हटल्याशिवाय तो क्षत्रिय आहे असें म्हणतां येत नाही. आतां चैत्ररथि हा क्षत्रिय आहे हे पुढे स्पष्ट केलेच आहे. म्हणून अभिप्रतारी हा चैत्ररथि आहे असें येण्ये म्हटले आहे.

८. दोन रात्रभर चालणारा यश.

९. वैगीरे या शब्दानें रथ व गाईचा नजराणा देणे हे घ्यावै. सूत्र ३४ दीप १२ पहा.

आणखी ह्या कारणास्तव्ही शूद्राला अधिकार नाही. ब्रह्मविद्येचे प्रतिपादन करण्या अनेक वाक्यांमध्ये उपनयन वैगैरे संस्कारांचा परामर्श केला आहे. उदा०— ‘त्याचें उपनयन केले’ (शत. वा. ११।५।३।१३), ‘हे भगवन् ! मला शिकवा असें म्हणून (नारद सनत्कुमाराच्या) जवळ गेला ’ (छां. ७।१।१); ‘वेदपारंगत, सगुण ब्रह्माचे अनुष्ठान करणारे आणि पञ्चशाला शोधणारे असे ते लोक हा (पिप्पलाद) तें सर्व सांगेल म्हणून हातामध्ये समिधा घेऊन भगवान् पिप्पलादाच्या जवळ गेले ’ (प्र. १।१). ‘त्याचें उपनयन न करतांच (अश्वपति त्यांना म्हणालौ)’ (छां. ५।१।१।७) हें वाक्याही ‘उपनयन सर्वत्र पाहिजे’ असें दाखवतें. आतां ‘शूद्र हा चौथा वर्ण एकजाति आहे’ (मनु. १०।४) ह्या सृतीमध्ये ‘एकजाति’, असें म्हटले असल्यावरून आणि ‘शूद्राला कांहीं पातर्के नाहीं व तो संस्काराला योग्य नाहीं’ (मनु. १०।१२६) इत्यादि म्हटले असल्यावरून शूद्राला कोणताही संस्कार नाहीं असें सिद्ध होतें. (३६)

तदभावनिधर्षणे च प्रवृत्तेः ॥ ३७ ॥

३७ तो (शूद्र) नव्हे असा निश्चय ज्ञाल्यानंतर प्रवृत्ति झाली
आहे म्हणूनही (शूद्राला अधिकार नाही). (१०)

आणखी ह्या कारणास्तव्ही शूद्राला अधिकार नाही : ‘जो ब्राह्मण नव्हे तो असें भाषण करणार नाही; हे सोम्य ! समिधा आण, तुझे उपनयन करतो, तू स्वेषणा टाकला नाहीस’ (छां. ४।४।५) ह्या श्रुतीमध्ये सांगितलेल्या चिन्हावरून खन्या

१. (स. ६६) ‘उपदेश घेण्याकरितां विधिपूर्वक गुरुव्या जवळ जाऱे’ ह्याला ‘उपनयन’ म्हणतात. ‘वैगैरे’ शब्दानें ‘अध्ययन करणे’ तरेच ‘गुरुची सेवा करणे’ हें व्यावें.

२. अश्वपति राजाकडे कांहीं ब्राह्मण त्याने शिष्य होण्याकरितां गेले, त्या वेळी ‘तुमचें उपनयन झाले पाहिजे’ असा त्याने आग्रह घरला नाही. तेव्हां या एका ठिकाणी उपनयन संस्काराची आवश्यकता नाही असें स्पष्ट सांगितल्यावरून सामान्यतः ह्या सर्व ठिकाणी उपनयन संस्काराची आवश्यकता आहे असें सिद्ध होतें.

३. पदिल्या तीन वर्णाना उपनयन संस्कार असल्यामुळे त्यांच्या दोन जाती (जन्म) आहेत. पण शूद्राला तो संस्कार नसल्यामुळे त्याला एकच जाति (जन्म) आहे, म्हणजे तो एकजाति आहे असें घर्मशास्त्रांत मानले आहे.

४. निषिद्ध पदार्थ भक्षण केल्यानें ब्राह्मण वौरेनाच पातक लागते, शूद्राला लागत नाही असें घर्मशास्त्राचे मत आहे.

१. (स. ३७) सरै. जावाल नांवाचा मुलगा उपदेशाकरितां गौतमाजवळ गेला असतां त्याला गौतमानें ‘तुझे गोत्र काय ?’ असें विचारले. तेव्हां त्याने खोटें भाषण न करतां ‘मला माझे गोत्र भाहीत नाही’ असें सरै भाषण केले आहे.

२. गौतमानें जावालाला हे सोम्य ! (मह. अरे बाबा !) अशी हांक मारली आहे.

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले)

११५८०

अ. १ पा. ३ सू. ३८]

नगर वाचन सातारा

दाखलभराढी अनुबाद गुप्तमांक दृ. १०८८ २९९
किंमत ३८५ पाने ३८५

भाषणाच्या योगानें जाबाल हा शूद्र नव्हे असे निश्चित केल्यानंतर त्याचें उपनयन कर-
प्याविष्यांची आणि त्याला उपदेश करण्याविष्यांची गौतम प्रवृत्त झाला आहे असे
समजते. (३७)

प्रिपा:

श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधात् स्मृतेश्च ॥ ३८ ॥

३८ श्रवण, अध्ययन आणि वैदिक गोष्ठीं-(चें ज्ञान आणि
आचरण) यांचा स्मृतीमध्यें निषेध केला आहे म्हणूनही
(शूद्राला अधिकार नाही). (१०)

आणखी हा कारणास्तव्ही शूद्राला अधिकार नाही : हा-(शूद्रा-) ला श्रवण,
अध्ययन आणि वैदिक गोष्ठीं-(चें ज्ञान आणि आचरण) यांचा स्मृतीमध्यें निषेध
सांगितला आहे. वेदाच्या श्रवणाचा निषेध, वेदाच्या अध्ययनाचा निषेध, आणि
त्या वेदांत सांगितलेल्या गोष्ठीच्या ज्ञानाचा व त्या गोष्ठीचे आचरण करण्याचा निषेध
स्मृतीमध्यें शूद्राला सांगितला आहे. त्यांपैकीं श्रवणाचा निषेध याप्रमाणे :— ‘ आतां वेद
ऐकणाऱ्या हा (शूद्रा-) चे कान शिसे आणि लाख यांनी भरावे ’; ‘ शूद्र म्हणजे
पादयुक्त केवळ इमशानच होय, म्हणून शूद्र जवळ असतांना (वेदाचे) अध्ययन करूं
नये ’. वरील दुसऱ्या वाक्यावरूनच अध्ययनाचाही निषेध समजावा. कारण ज्याच्या
जवळ सुद्धां वेदाचे अध्ययन करावयाचे नाही तो (गुरुमुखाने) वेद ऐकिल्यावांचून त्या
वेदाचे कसे अध्ययन करील ? शिवाय ‘ वेदाचा उच्चार केला असतां (शूद्राच्या)
जिज्ञेचा छेद होतो आणि (वेदाचे) धारण केले असतां शरीर भग्न होतें ’ असेही
(स्मृतीमध्यें) सांगितले आहे. वरील श्रवणाच्या आणि अध्ययनाच्या निषेधावरून वैदिक
गोष्ठीच्या ज्ञानाचा व त्या गोष्ठीचे आचरण करण्याचाही निषेध अर्थातच सिद्ध होतो.
शिवाय ‘ शूद्राला भैति देऊ नये ’ आणि ‘ अध्ययन, यज्ञ आणि दान यांचा (अधि-
कार) द्विजार्तीनाच आहे ! ’ असेही सांगितले जाहे. आतां विद्वर, धर्मव्याध कौरे ज्या

१. जो वेदाचे अध्ययन करणार नाहीं त्याला वेदाच्या अर्थाचे ज्ञान होणार नाहीं.
कारण, शब्दाचे ज्ञान ज्ञात्यशिवाय अर्थाचे ज्ञान होत नाहीं. आणि ज्याला वेदार्थ माहीत
नाहीं त्याला त्याप्रमाणे आचरण करतां येत नाही हे सांगावयाला नकोच.

२. ज्ञान.

३. सू. ३६ टी. ३ पहा.

४. ‘ विदुर ’ हा व्यासापासून झालेला दारी-पुत्र होता. हा मोठा शहाणा असून
कौरव-पांडवांना योग्य सल्ला देत असे, व हा मोठा ब्रह्मनिष्ठ होता असे भारतात प्रसिद्ध आहे.

५. ‘ धर्मव्याध ’ हा पूर्व-जन्मीं ब्राह्मण होती. त्याचा कोणी एक राजा स्नेही असे, व
त्यामुळे त्याला धनुर्धिद्या प्राप्त झाली होती. एके वेळी त्या राजावरोबर धर्मव्याध हा मृगये-
करतां गेला असतां त्यानें चुकून एका क्रषीला बाण मारला. नंतर क्रषीनें ‘ तुं व्याध होशील ’

शूद्रांना पूर्वी (जन्मांतरी) केलेल्या संस्कारांमुळे ज्ञान उत्पन्न झाले आहे, (त्यांच्या ज्ञानाच्या) फलप्राप्तीला कोणी आड येऊ शकत नाही. कारण ज्ञानाचे फल अवश्य प्राप्त होणारे आहे. शिवाय, ‘ चारी वर्णाकहून (इतिहास-पुराणांचे) श्रवण करवावे ’ (महाभार.) श्वा वाक्यांत इतिहास-पुराणांच्या ज्ञानाचा चारी वर्णाना अधिकार आहे असे सांगितले आहे. ‘ वेदासंबंधी मात्र अधिकार शूद्रांना नाही ’ असे सिद्ध झाले. (३८)

[आतां येथून अकराव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये एकोणचाळिसाचे एकच सूत्र आहे. सारांशः—(सू. ३९) काठक-उपनिषदामध्ये ‘ ह्या जगाची हालचाल प्राणामुळे होत आहे, आणि हे मोठे भयंकर वज्र आहे; जे ह्याला जाणतात ते मुक्त होतात ’ असे वर्णन केले आहे. त्या टिकारी ‘ प्राण ’ कोणता आणि ‘ भयंकर वज्र ’ कोणते हे समजत नसल्यामुळे संशय येतो. पूर्वपक्षांचे म्हणणे असे आहे की ‘ प्राण ’ म्हणजे ‘ प्राणवायु ’ असावा. कारण लोकामध्ये तसेच प्रसिद्ध आहे. तसेच ‘ वज्र ’ देखील जे ‘ प्रसिद्ध वज्र ’ आहे तेच असावे. शिवाय, ‘ ह्या जगाची हालचाल करविणे ’ हे ऐश्वर्य वायूला सांगितले आहे. तसेच, ‘ भयंकर वज्र ’ देखील वायूपासून उत्पन्न होत आहे. कारण वाच्याचाच पर्जन्यरूपाने परिणाम झाला असतां विजा, मेघ, वर्षीव, आणि गर्जना उत्पन्न होतात असे लोक म्हणतात; व ह्या गर्जनेलाच ‘ वज्राचा शब्द ’ असे म्हणतात. शिवाय, मोक्ष देखील वायूच्या ज्ञानानेच प्राप्त होतो असे बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितले आहे. तेव्हां, एकंदरीत येथे वायूच व्यावा असे सिद्ध होते. याचर सिद्धांताचे म्हणणे असे आहे की, येथे ‘ प्राण ’ शब्दानें ‘ ब्रह्म ’ च व्यावे. कारण, मागच्या वाक्यांत आणि पुढच्या वाक्यांत ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे. मागच्या वाक्यामध्ये ‘ ब्रह्म लोकांचा आश्रय आहे ’ असे वर्णन केले आहे, आणि ह्या वाक्यामध्येही ‘ प्राणामुळे जग कंपित होते ’ असे जे म्हटले आहे त्याचाही भावार्थी ‘ प्राण (ब्रह्म) जगाचा आश्रय आहे ’ असाच आहे. कारण, जर प्राण हा जगाचा आश्रय नसेल तर जग प्राणामुळे कंपित होणार नाही. ‘ प्राण ’ या शब्दाचा ‘ ब्रह्म ’ हा अर्थ बृहदारण्यक उपनिषदामध्येही आढळतो. शिवाय, ‘ सर्व जगाला कंपित करणे ’ हे देखील ‘ प्राण ’ शब्दाचा ‘ ब्रह्म ’ अर्थ घेतला तरच लुकते. कारण, प्राणवायूमध्ये हे सामर्थ्य नाही असे ह्या काठक उपनिषदांतीलच मागील वाक्यावरूप सिद्ध होते, तसेच पुढच्या वाक्यामध्येही ब्रह्माचेच वर्णन केले आहे; आणि ते ज्या तन्हेने तेथे केले आहे त्या तन्हेनेच येथे केले आहे. कारण, पुढे ‘ ब्रह्म हे सर्वांच्या भयाला कारण आहे ’ असे सांगितले आहे; आणि येथे ‘ हे भयंकर वज्र आहे ’ असे म्हण-प्याचा भावार्थही तोच आहे. कारण, परमात्मा हा वज्रासारखा भय उत्पन्न करणारा आहे. म्हणूनच त्याला ‘ वज्र ’ असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे राजांच्या हातांत वज्र दृष्टीस पडले म्हणजे भीतीने लोक त्याच्या आहेप्रमाणे वागतात, त्याप्रमाणेच ह्या परमात्म्याच्या भयाने सूर्य, चंद्र वैरे सर्व नियमाने वागतात. आणि असेच तैतिरीय उपनिषदामध्ये हुबेहूक वर्णन केले असा त्याला शाप दिला. पुढे धर्मव्याख्याने त्याची प्रार्थना केली. त्या क्रीडीने सांगितले की तुं व्याघ तर होशीलच; पण मोठा धर्म जाणणारा होशील, आणि मोठ्या योग्यतेला चढशील. त्याप्रमाणे तो पुढील जन्मी व्याघ झाला. हा मोठा धर्मनिष्ठ असे; म्हणून ह्याला ‘ धर्मव्याघ ’ म्हणत. हा मोठा ब्रह्मनिष्ठ होता.

आहे. शिवाय, ' ह्या प्राणाच्या ज्ञानानें मनुष्य मुक्त होतो ' म्हणून सांगितले आहे. त्यावरून ' प्राण ' या शब्दानें परमात्माच वेतला पाहिजे. कारण, वायूच्या ज्ञानानें मनुष्य मुक्त होत नाही. म्हणूनच श्वेताभ्यतर उपनिषदामध्ये ' मोक्षाला आत्मज्ञानावांचून दुसरे साधन नाही ' असें सांगितले आहे. आतां, वायूच्या ज्ञानानेही मनुष्य मुक्त होतो असें बृहदारण्यक उपनिषदामध्ये जै सांगितले आहे तें आमच्या मनुष्यांच्या तुलनेनें सांगितले आहे; खरे नव्हे. कारण, वायूच्या ज्ञानानें जरी मनुष्य वायुरूप झाला, तरी त्या (वायू-) ला मरण (नाश) आहेच. फक्त मनुष्यां-इतके लवकर मरण नाही एवढेच काय तें समजून त्याला ' मुक्त ' असें म्हटले आहे. कारण, बृहदारण्यकामध्येच परमात्म्याशिवाय बाकीच्या सर्व वस्तू विनाशी आहेत असें सांगितले आहे. शिवाय येथे ' प्राण ' शब्दाचा अर्थ ' परमात्मा ' आहे असें प्रकरणावरूनही सिद्ध होत आहे. कारण, ह्या काठक उपनिषदामध्ये पूर्वीं परमात्म्याच्या संबंधानेच प्रश्न केला आहे. तेव्हां ' प्राण ' या शब्दाचा अर्थ ' परमात्मा 'च होय असें सिद्ध झाले.]

कम्पनात् ॥ ३९ ॥

**३९ (जग) कंप पावते (असें सांगितले आहे) म्हणून (प्राण
म्हणजे परमात्माच होय). (११)**

ओधाने आलेला अधिकाराचा विचार संपला. आतां 'वेदान्तवाक्यार्थाचा विचार' हा जो आपला प्रकृत विषय त्याकडे वळूऱ्या. ' उत्पन्न ज्ञालेले हें एकंदर सर्व जग प्राणामुळे कंपित होतें (सं. 'एजते'); हें मोठे भयंकर उगारलेले वज्र आहे; जे ह्याला जाणतात ते मुक्त (सं. 'अमृत') होतात ' '(का.२।६।२) या वाक्यांत 'एज' हा धातु ' कंप पावणे ' या अर्थीं आहे या गोष्टीला अनुलक्षून सूत्रकारांनी या वाक्यावर कटाक्ष ठेविला आहे. ह्या वाक्यामध्ये ' हें सर्व जग प्राणामुळे हालतें, आणि वज्र नांवाचें भयंकर असें कांहीं तरी उगारलेले आहे; आणि त्याच्या ज्ञानानें मोक्ष प्राप्त होतो ' असें सांगितले आहे. आतां, ह्या ठिकार्णी ' प्राण ' कोण, व ' भयंकर वज्र ' कोण, हें समजत नसल्यामुळे (त्यांविषयीं) विचार करणे जरूर आहे. आतां पूर्वपक्ष्याचें म्हणणे असें आहे कीं प्राण हा प्रसिद्धीवरून पंचवृत्ति वायूच होय; आणि प्रसिद्धीवरूनच वज्र म्हणजे अशानि होय; आणि अशा रीतीने येथे वायूचे ऐश्वर्य वरिंद्रिं आहे. कसें तें सांगतो. हें सर्व जग प्राण नांवाच्या पंचवृत्ति वायूमध्ये स्थित होऊन त्याच्यामुळे हालतें, आणि हें मोठे भयंकर वज्र वायूमुळेच उगारलेले आहे. कारण, वायूच पर्जन्यरूपानें प्रादुर्भूत झाला म्हणजे विजा, मेघ, वर्षाव आणि वज्र (गरजणे) हीं प्रादुर्भूत होतात असें लोक म्हणतात. हे ' अमरत्व ' देखील वायूच्या ज्ञानानेच प्राप्त होतें. हीच गोष्ट दुसऱ्या श्रीतीत सांगितली आहे:- ' वायु हाच प्रत्येक वस्तु आहे, वायु हाच सर्व वस्तु आहे, जो याप्रभाणे

१. ' प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशा पांच प्रकारचा जो वायु त्याला पंचवृत्ति वायू असें म्हटले आहे.

जाणतो तो मृत्युला जिंकतो' (बृ. ३।३।२). तेव्हां प्रकृत वाक्यामध्ये तेच वायु सांगितला आहे असें समजावें. या पूर्वपक्षावर आमचें उत्तरः— प्रकृत वाक्यामध्ये ब्रह्माच विवक्षित आहे असें समजावें. कशावरून ? मागले व पुढले प्रकरण पाहिल्यावरून. कारण, ह्या ग्रंथांतील पूर्वीच्या आणि पुढच्या भागांमध्ये ब्रह्माचेच प्रतिपादन केलेले नजरेस येते. मग येथे मध्येच एकाएकीं वायूचे प्रतिपादन केले आहे असें कसें समजावें ? या वाक्याच्या मागें ' तेच शुद्ध, तेच ब्रह्म होय; त्याळाच्च अमृत म्हणतात; त्याच्या आश्रयानें सर्व लोक राहिले आहेत; त्याचें उलंघन कोणीही करीत नाही ' (का. ५।८) या वाक्यांत ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे. तेच ब्रह्म येथे जवळ असल्यामुळे, आणि ' सर्व जग प्राणामुळे कंपित होते ' यावरून तें लोकांचा आश्रय आहे अशी ओळख पटत असल्यामुळे येथेही त्याचे ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे असें समजते. प्राण या शब्दाचा देखील ' परमात्मा ' याच अर्थी येथे प्रयोग केला आहे. कारण, (परमात्म्याला) ' प्राणाचा प्राण ' (बृ. ४।४।१८) असें म्हटलेले आढळते. ' कंपित करणे ' हें देखील परमात्म्यालाच झुळते; केवळ वायूला झुळत नाही. हीच गोष्ट पुढील श्रीतीत सांगितली आहे:— ' कोणीही मनुष्य प्राणामुळे आणि अपानामुळे जगत नाहीं; तर हे दोघे (प्राण व अपान) ज्याच्या आश्रयानें आहेत त्या अन्य (वस्तू) मुळेच सर्व लोक जगतात ' (का. २।५।५). पुढे देखील ' ह्याच्या भयानें अग्नि प्रकाशतो, ह्याच्या भयानें सूर्य प्रकाशतो, ह्याच्या भयानेच इंद्र, वायु, आणि पांचवा मृत्यु हे (आपआपलीं कर्तव्ये करण्याकरितां) धांवत असतात ' (का. ६।३) या वाक्यांत ब्रह्माचेच प्रतिपादन केले आहे, वायूचे प्रतिपादन केले नाहीं. कारण तें, वायूसहवर्तमान सर्व जगाच्या भयाचे कारण आहे असें येथे सांगितले आहे. तेच ब्रह्म ह्या ठिकाणी जवळ असल्यामुळे, आणि तेच भयाचे कारण आहे अशी ' मोठे भयंकर वज्र उगारलेले आहे ' यावरून ओळख पटत असल्यामुळे तेच ब्रह्म येथेही सांगितले आहे असें समजते. 'वज्र' या शब्दाचा देखील 'भयाचे कारण' असा सामान्य अर्थ घेऊन तो शब्द येथे गौण रीतीने ब्रह्माला लावला आहे. ज्याप्रमाणे ' जर मी ह्याच्या आज्ञेप्रमाणे करणार नाहीं, तर हें उगारलेले वज्र माझ्या मस्तकावर पडेल ' अशा भयामुळे नियमानें लोक राजाच्या आज्ञा पाळतात, त्याप्रमाणे ह्या परमात्म्यालाच भिऊन अग्नि, वायु, सूर्य वैरे हें सर्व जग नियमानें आपआपल्या कर्तव्याविषयीं प्रवृत्त होत आहे, म्हणून ब्रह्माला भयंकर वज्राची उपमा दिली आहे. याप्रमाणेच ब्रह्माच्या संबंधाने दुसरीकडे श्रुति आहे. उदा०:— ' ह्याच्या भयानें वारा वाहतो, ह्याच्या भयानें सूर्य उगवतो, ह्याच्या भयानें अग्नि इंद्र आणि पांचवा मृत्यु हे (आपआपलीं कर्तव्ये करण्याकरितां) धांवतात ' (तै. २।८।९). तसेच येथे मोक्ष हें फल सांगितले आहे, म्हणूनही येथे ब्रह्माच सांगितले आहे असें समजते. कारण ' त्या (ब्रह्मा-) लाच जाणून मृत्युच्या पार जातो; (मृत्युच्या पार) जाण्याला दुसरा मार्ग नाही ' (श्वे. ६।१५) या मंत्रावरून ' ब्रह्मज्ञानापासूनच मोक्ष प्राप्त होतो ' असें समजते. आतां, कांहीं ठिकाणी ' वायूच्या ज्ञानाचे फल मोक्ष

आहे, असें जें सांगितले आहे तें केवळ सापेक्ष होय. कारण, त्या ठिकाणीच दुसऱ्या प्रकरणाचा आरंभ करून त्यामध्ये परमात्म्याचें प्रतिपादन करून पुढे 'ह्याहून अन्य विनाशी आहे' (बृ. ३।४) ह्या वाक्यांत 'वायु वैरे (पदार्थ) विनाशी आहेत' असें सांगितले आहे. शिवाय, प्रकरणावरून देखील येथे परमात्म्याचा निश्चय होत आहे. कारण 'धर्माहून निराळे, अधर्माहून निराळे, कार्यकारणाहून निराळे, आणि भूत व भविष्य यांहून निराळे, असें जें तूं पहातोस तें सांग' (का. १।२।१४) या मागील वाक्यांत परमात्म्याच्या संबंधानेच (नचिकेतसाने) प्रश्न केला आहे. (३९)

[आतां येथून बाराव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये चाळिसावें एकच सूत्र आहे. सारांश :—(सू. ४०) छांदोग्य उपनिषदाच्या आठव्या अध्यायामध्ये 'शानी मनुष्याला ज्योतीची प्राप्ति होते' असें सांगितले आहे. त्या ठिकाणी 'ज्योति' या शब्दानें पंचमहाभूतांपैर्की 'तेज' व्यावें, किंवा 'परमात्मा' व्यावा, असा संशय येतो. पूर्वपक्ष्याचें म्हणणे असें आहे की, 'ज्योति' या शब्दानें सूर्य वैरे प्रसिद्ध 'तेजच' व्यावे. कारण, 'ज्योति' या शब्दाचा तो अर्थ प्रसिद्ध आहे. पूर्वी (सू. १।१।२४) या छांदोग्य उपनिषदाच्या तिसऱ्या अध्यायांतील एका वाक्यामध्ये 'ज्योति' या शब्दाच्या अर्थाबद्दल वाद करून तेथे 'ज्योति' या शब्दाचा 'प्रसिद्ध तेज' हा स्वतःचा अर्थ टाकून 'परमात्मा' हाच अर्थ व्यावा असें प्रकरणावरून सिद्ध केले आहे. पण, येथे त्याप्रमाणे 'ज्योति' या शब्दाचा स्वतःचा अर्थ टाकण्याचें कांहीच कारण दिसत नाही. शिवाय, 'हा जेव्हां शरीर सोडतो तेव्हां किरणांच्या योगानें वर जातो म्हणजे अर्थात् सूर्याप्रत जातो' असें सांगितले आहे. तेव्हां 'ज्योति' या शब्दानें सूर्य वैरे 'तेजच' घेतले पाहिजे. यावर सिद्धांत्याचें म्हणणे असें आहे की 'ज्योति' या शब्दानें 'परब्रह्म'च व्यावे. कारण, ह्या प्रकरणाच्या आरंभी 'मी आत्म्याचें वर्णन करतो' अशी प्रतिज्ञा केली आहे. प्रकरणाच्या मध्येही 'मी ह्या (परमात्म्या)-चेंच व्याख्यान करतो' असें म्हटले आहे. शिवाय, शरीररहित होण्याचा उपाय म्हणून ज्योतीची प्राप्ति सांगितली आहे. म्हणूनही ज्योति या शब्दानें परब्रह्मच घेतले पाहिजे. जर ज्योति या शब्दानें सूर्य वैरे तेज घेतले, तर त्याची प्राप्ति झाली तरी शरीररहित होण्याचा संभव नाही. कारण, ब्रह्मावांचून इतर सूर्य वैरे सर्वांना शरीर आहेच. शिवाय ज्योतीला 'पर' असें विशेषण दिले आहे. आणि त्या ज्योतीलाच पुढे 'उत्तम पुरुष' असें म्हटले आहे; म्हणूनही 'ज्योति' या शब्दानें 'परमात्मा'च घेतला पाहिजे. आतां 'सूर्याप्रत जातो' असें जें म्हटले आहे तें खन्या मोक्षाच्या अभिप्रायानें म्हटले नाही. कारण, खन्या मोक्षामध्ये 'शरीर सोडणे' आणि 'किरणाच्या द्वारानें वर जाणे' ह्या दोन्ही गोष्टींचा कांही संबंध नसतो असें आम्ही पुढे सांगू.]

२. वायु जरी नाश पावतो तरी तो मनुष्यापेक्षां जास्त वेळ टिकतो. म्हणून जरी तो वस्तुतः अमर नाहीं तरी मनुष्याच्या दृश्यीने पाहतां तो अमर (अधिक वेळ टिकणारा) आहे. अशा रीतीनें वायूच्या ज्ञानाचें मोक्ष हें गौण फल होय.

३. बृहदारण्यकोपनिषदामध्ये तिसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या ब्राह्मणांत वायूच्या उपासनेचे प्रकरण संपूर्ण चौथ्या ब्राह्मणांत 'नंतर उषस्तानें आत्म्याबद्दल प्रश्न विचारला' या वाक्यांत आत्म्याचें प्रकरण आरंभिले आहे.

ज्योतिर्दर्शनात् ॥ ४० ॥

**४० ज्योति म्हणजे (ब्रह्म होय); कारण (ब्रह्मच) दृष्टोत्पत्तीस
येत आहे. (१२)**

‘ हा संप्रसाद (जीव) हा शरीरापासून निघून परज्योतीप्रत प्राप्त होऊन स्वतःच्या रूपाने संपन्न होतो ’ (छां. ८।१२।३) अरी श्रुति आहे. हा ठिकाणी ‘ ज्योति ’ या शब्दानें डोळ्याला दिसणारे आणि अंधकाराला दूर करणारे असे तेज ध्यावे किंवा परब्रह्म ध्यावे, असा संशय येतो. मग आतां तुझे काय म्हणणे आहे ? (पूर्वपक्षी म्हणतोः—माझे म्हणणे असे आहे की) प्रसिद्ध तेजच ‘ ज्योति ’ या शब्दाने ध्यावे. कशावरून ? त्या अर्थी ‘ ज्योति ’ हा शब्द प्रसिद्ध आहे यावरून. पूर्वी (१।१।२४ हा सूत्रामध्ये) दाखल केलेल्या वाक्यांत ‘ ज्योति हा शब्द स्वतःचा अर्थ टाकून देऊन प्रकरणावरून ब्रह्म या अर्थाचा वाचक होतो ’ असे सांगितले. पण येथे ‘ ज्योति ’ शब्दाला स्वतःचा अर्थ टाकप्यावे तसें कांही कारण दिसत नाही. शिवाय, नाडीखडीमध्ये ‘ आतां ज्या वेळी तो हा शरीरापासून निघतो, त्या वेळी तो हाच किरणाच्या द्वाराने वर जातो ’ (छां. ८।६।५) या वाक्यांत ‘ मुमुक्षु मनुष्य सूर्याप्रत प्राप्त होतो ’ असे सांगितले आहे. यावरून प्रसिद्ध तेजच ‘ ज्योति ’ या शब्दाने ध्यावे असे निश्चित होते. या पूर्वपक्षावर आमचे उत्तरः— परब्रह्मच येथे ‘ ज्योति ’ या शब्दाचा अर्थ आहे. कशावरून ? परब्रह्मच दृष्टोत्पत्तीस येत आहे यावरून. हा प्रकरणामध्ये ब्रह्माचाच विषय सुरु असलेला दृष्टोत्पत्तीस येत आहे. कारण, या प्रकरणाच्या आरंभी ‘ जो आत्मा पातकापासून मुक्त आहे ’ (छां. ८।७।१) या वाक्यांत ‘ पातकरहितत्व ’ वैरे धर्मांगीं युक्त अशा ब्रह्मासंवंधानेच ‘ तें शोधण्यास योग्य आहे आणि जाणण्यास योग्य आहे ’ अरी ग्रतिज्ञा केली आहे. पुढे देखील, ‘ हाच तुला मी समजावून सगिन ’ (छां. ८।९।३) या वाक्यांत लाचेच अनुसंधान केले आहे. नंतर ‘ तो शरीर-रहित जाला म्हणजे लाला प्रिय आणि अप्रिय सर्पश करीत नाहीत ’ (छां. ८।१२।१) या वाक्यांत शरीर-रहित होण्याकरितां हा ज्योतिरूपाने संपन्न होतो असे सांगितले आहे. आणि ब्रह्मरूप शाल्याशिवाय तर शरीररहित होणे शक्य नाही. तसेच, (शेवटी) लाला ‘ परज्योति ’, ‘ उत्तम पुरुष ’ अर्थी विशेषणे दिलीं आहेत. आतां, तुझ्या म्हणण्याप्रमाणे ‘ मुमुक्षु मनुष्य सूर्याप्रत प्राप्त होतो ’ असे सांगितले आहे खरे; पण ती सूर्यप्राप्ति म्हणजे कांही

१. छांदोग्य उपनिषदांतील आठव्या अध्यायाच्या सहाव्या खंडामध्ये शरीरांतील नाडींचा विचार केला आहे; म्हणून त्या खंडाला ‘ नाडी-खंड ’ असे म्हणतात.

२. ‘ सूर्य ’, ‘ चंद्र ’ वैरे ज्योती अनेक आहेत. पण ‘ परज्योति ’ म्हणजे एक परमात्माच होय. तसेच, पुरुष अनेक आहेत. पण ‘ उत्तम पुरुष ’ म्हणजे एक परमात्माच होय.

मुख्य मोक्ष नव्हे. कारण, गति (जाणे) आणि उल्कांति (शरीरापासून निघणे) या दोन गोष्टींचा तेथे संबंध आहे. पण मुख्य मोक्षामध्ये गति आणि उल्कांति नसतात असे आम्ही पुढे प्रतिपादन करूळ. (४०)

[आतां येथून तेराच्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. हा अधिकरणामध्ये एक-चाळिसावे एकच सूत्र आहे. सारांश :—(सू. ४१) हा अधिकरणामध्ये छांदोग्य उप-निषदांतील एक वाक्य घेऊन त्यांतील ‘आकाश’ या शब्दाच्या अर्थाबद्दल वाद केला आहे. पूर्वपक्षाचे म्हणणे असे आहे की ‘आकाश’ या शब्दाचा येथे ‘भूताकाश’ हा अर्थ घ्यावा. कारण, ‘आकाश’ शब्दाचा ‘भूताकाश’ हा अर्थ प्रसिद्ध आहे. शिवाय ‘नामरूपांचे प्रकाशक’ असे जे त्या आकाशाला म्हटले आहे तेही भूताकाशाला जुळते. कारण, नामरूपे म्हणजे नांवारूपाला आलेले जगांतील सर्व पदार्थ होते. आतां जगांतील सर्व पदार्थाना, आकाश आहे म्हणूनच, जागा भिळते. शिवाय, येथे ब्रह्माचे चिन्ह कांहीच दिसत नाही. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असे आहे की ‘आकाश’ या शब्दानें येथे ‘परब्रह्म’ घेणेच रास्त आहे. कारण, ‘ते नामरूपांच्या मध्ये आहे’ असे त्या आकाशाला म्हटले आहे; म्हणजे अर्थातच ते आकाश नामरूपांहून निराळे असले पाहिजे. आतां, नामरूपांहून निराळे म्हणजे एक ब्रह्माच होय. भूताकाश हा एक जगांतील पदार्थ असल्यामुळे त्याचाही नामरूपांतच अंतर्भौम नाही. शिवाय, ‘नामरूपांचा प्रकाश करणे’ हे देखील मुख्य रीतीने परब्रह्मालाच संभवते. कारण, परब्रह्मानेच आकाशासुद्धां सर्व पदार्थ नांवारूपाला आणले आहेत. तेव्हां पदार्थाना नुसता आश्रय देणाऱ्या आकाशापेक्षां पदार्थाची अगोदर उत्पत्ति करून त्यांना आश्रय देणाऱ्या ब्रह्माला ‘नामरूपांचा प्रकाश करणारे’ असे म्हणणे अधिक चांगले जुळते. आतां, जीव हे अनेक पदार्थ उत्पन्न करीत असल्यामुळे नामरूपांचा प्रकाश करणे ही गोष्ट जीवाचे ठिकाणी देखील संभवते खरी; तथापि जीव आणि ब्रह्म ही एकच आहेत अशी येथे विवक्षा असल्यामुळे ती गोष्ट येथे विरुद्ध होत नाही. शिवाय, ‘नामरूपांचा प्रकाश करणारे’ हा म्हणण्यानेच ‘जग उत्पन्न करणे’ हे ब्रह्माचे चिन्ह सांगितल्यासारखे होत आहे. कारण ब्रह्मापासून जगाची उत्पत्ति झाली असल्यामुळे त्या ब्रह्माला ‘नामरूपांचा प्रकाश करणे’ हे चांगल्या रीतीने जुळते असे पूर्वीं सांगितलेच आहे. शिवाय, ‘ते ब्रह्म, ते अमृत, तो आत्मा’ असे जे येथे म्हटले आहे ते देखील परब्रह्माचे स्पष्ट चिन्हच आहे.]

आकाशोऽर्थान्तरत्वादिव्यपदेशात् ॥ ४१ ॥

४१ ‘निराळी वस्तु आहे’ इत्यादि सांगितले आहे; म्हणून आकाश म्हणजे (परब्रह्म होय). (१३)

‘आकाश हे नामरूपांचे प्रकाशक आहे, आणि जे त्या (नामरूपां-) च्या मध्ये आहे तेच ब्रह्म, तेच अमृत, तोच आत्मा होय’ (छा. ८।१४।१) अशी श्रुति आहे. हा ठिकाणी आकाश या शब्दानें परब्रह्म घ्यावे किंवा प्रसिद्ध असलेले भूताकाशाच

ध्यावें असा संशय प्राप्त झाला असतां (पूर्वपक्षी म्हणतो की आकाश या शब्दानें) भूता-काशच घेणे योग्य आहे. कारण, त्या अर्थीं आकाश हा शब्द प्रसिद्ध आहे. आणि (तें भूताकाश सर्वांना) आश्रय देत असल्यामुळे त्याला ‘नामरूपांचे प्रकाशक’ असें म्हणतां येतें. शिवाय, ‘(जग) उत्पन्न करणे’, वैरे ब्रह्माचे स्पष्ट चिन्ह येण्ये सांगितलेले दिसत नाही. या पूर्वपक्षावर आमचें उत्तरः—या ठिकाणी परब्रह्मच ‘आकाश’ या शब्दानें ध्यावें हें योग्य आहे. कशावरून ? निराळी वस्तु आहे इत्यादि सांगितलें आहे यावरून. ‘त्या (नामरूपां-) च्या मध्ये जें आहे तें ब्रह्म’ या वाक्यांत ‘आकाश ही नामरूपांहून निराळी वस्तु आहे’ असें सांगितलें आहे. आतां, नामरूपांहून निराळी वस्तु ही ब्रह्मावांचून दुसरी संभवत नाही. कारण, सर्व विकारांचा समुदाय हा नाम-रूपांनीच व्यक्त झालेला आहे. तसेच, ‘नामरूपांचा पूर्ण रीतीनें प्रकाश करणे’, हें देखील ब्रह्मावांचून दुसरे ठिकाणी संभवत नाही. कारण, ‘ह्या जीवरूपांनें प्रवेश करून नाम-रूपांना व्यक्त करावें’ (छां. ६।३।२) ह्या श्रुतीमध्ये (नाम आणि रूप हीं) ब्रह्मानें केलीं आहेत असें सांगितलें आहे. शंकाः—‘जीव देखील नामरूपांचा प्रकाश करतो’, असें वरील वाक्यांत स्पष्ट सांगितलें आहे. (उत्तरः—) स्पष्ट सांगितलें आहे खरें; पण येथे श्रुतीला (जीव आणि ब्रह्म यांचे) ऐक्य सांगणे विवक्षित आहे. शिवाय, ‘नामरूपांचा प्रकाश करणे’, हें सांगितलें असल्यामुळेच ‘(जग) उत्पन्न करणे’, वैरे ब्रह्माचे चिन्ह सांगितल्यासारखें होतें.^५ शिवाय तें ब्रह्म, तें अमृत, तो आत्मा होय’ (छां. ८।१४।१) या वाक्यांतील ब्रह्म, अमृत आणि आत्मा हे शब्द येथे ‘ब्रह्म विवक्षित आहे’ या गोष्टीचेच सूचक आहेत. (१।१।२२) ह्या सूत्रांत प्रतिपादन केलेल्या गोष्टीचाच्च ह्या सूत्रांत विस्तार केला आहे. (४१)

१. पहिल्या पादामध्ये छांदोग्य उपनिषदांतीलच दुसऱ्या एका वाक्यामधील ‘आकाश’ या शब्दान्या अर्थाबद्दल वाद करून ब्रह्माचे चिन्ह स्पष्ट असल्यामुळे ‘आकाश’ या शब्दाचा ब्रह्म असा अर्थ ठरविला आहे. पण तसें येथे काहीं चिन्ह दिसत नाही असें म्हणण्याचा येथे पूर्वपक्षाचा अभिप्राय आहे.

२. जें नांवारूपांच्या मध्ये असणारें तें नांवारूपांहून निराळें असलेंच पाहिजे.

३. नांव आणि रूप यांचा प्रकाश करणे म्हणजे नांवारूपाला आणणे. आतां, आकाशामध्ये सर्व पदार्थांना जागा मिळत असल्यामुळे सर्व पदार्थ नांवारूपाला येतात हें खरें; पण परमात्म्यानें जो पदार्थ उत्पन्नच केला नाही (उदाहरणार्थः—सशाचें शिंग) तो पदार्थ भूताकाशाभ्या हातून नांवारूपाला येत नाही. तेव्हां, आकाशाला नामरूपांचा पूर्ण रीतीनें प्रकाश करतां येत नाहीं असें सिद्ध होतें. आतां परमात्म्याच्या अंगीं सर्व शक्ती असल्यामुळे त्याला सशाचें शिंग देखील नांवारूपाला आणतां येतें. आतां, सशाचें शिंग नांवारूपाला आलेले दिसत नाहीं याचें कारण परमात्म्याची तें नांवारूपाला आणण्याची इच्छा नाहीं इतकेच. तेव्हां जो पदार्थ उत्पन्न करणारा त्यांलाच नांव आणि रूप यांचा पूर्ण रीतीनें प्रकाश करणारा असें म्हणतां येतें.

४. कारण, नामरूपांचा प्रकाश करणे म्हणजेच जग उत्पन्न करणे होय.

[आतां येथून चौदाव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये बेचाळिसावें आणि त्रेचाळिसावें अशीं दोन सूत्रे आहेत सारांशः—(स. ४२) बृहदारण्यक उपनिषदामध्ये सहाव्या अध्यायांत आत्म्याचे वर्णन केले आहे. तेथें ‘जीवात्मा’ घ्यावा किंवा ‘परमात्मा’ घ्यावा असा संशय येतो. आतां येथे पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें आहें की, हे वर्णन जीवात्म्याचे असावें; कारण, ह्या वर्णनाच्या आरंभीं आणि शेवटीं ‘प्राणांच्या मध्यें ज्ञान-रूपी’या वाक्यांत ज्ञानरूप हे जीवात्म्याचे चिन्ह सांगितले आहे. मध्ये देखील जाग्रदवस्थेचे वर्णन केले आहे; पण ती अवस्था देखील जीवात्म्यालाच संभवते. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असें आहे की हे वर्णन परमात्म्याचेच आहे. कारण, या अध्यायामध्ये सुषुप्त्यवस्थेचे आणि मरणावस्थेचे वर्णन केले आहे त्यावरून जीवात्म्याहून परमात्मा पिन आहे असें स्पष्ट सिद्ध होते. तेव्हां या अध्यायांत सर्व ठिकाणी परमात्म्याचेच वर्णन केले आहे असें मानले पाहिजे. आतां आरंभीं, शेवटीं, आणि मध्ये जीवांचे चिन्ह सांगितले आहे खरे; परंतु त्या ठिकाणी जीवांचे स्वरूप सांगण्याविषयीं श्रुतीचे तात्पर्य नाही; तर ‘प्राणांच्या मध्यें ज्ञानरूपी’ अशा प्रकारचा जो जीवात्मा तोच परमात्मा होय असें सांगण्याचे तात्पर्य आहे. म्हणूनच पुढे ‘(जीव) ध्यान करतो कीं काय’ असें म्हटले आहे. त्याचा अर्थ ‘(जीव) वास्तविक ध्यान करीत नाही’ असा होतो. जर हे सर्व वर्णन जीवात्म्याचे आहे असें मानले, तर तो जीवात्मा वास्तविक ध्यान करीत असल्यामुळे ‘(जीव) ध्यान करतो कीं काय’ हे म्हणणे जुळत नाही. शेवटीं देखील ‘जो जीवात्मा तोच परमात्मा होय’ असेच सांगितले आहे. ह्यावरून हे सर्व वर्णन परमात्म्याचेच आहे असें सिद्ध झाले. आतां, मध्ये जाग्रदवस्थेचे वर्णन केले आहे खरे, पण तेवढ्यावरून हे सर्व वर्णन जीवात्म्याचेच आहे असें कोणी समजून नये. कारण, जीवाला जाग्रदवस्था आहे ही गोष्ट प्रसिद्ध आहे. आणि प्रसिद्ध गोर्धीचे वर्णन करण्याविषयीं श्रुतीचे तात्पर्य नाही. तर ‘अवस्थांनी युक्त जो जीव तोच अवस्थारहित असा परमात्मा होय’ ही अप्रसिद्ध गोष्ट सांगण्याविषयीं श्रुतीचे तात्पर्य आहे असें समजावें. म्हणूनच ‘ज्या वस्तूच्या ज्ञानानें मोक्ष प्राप्त होतो ती वस्तु सांग’ असा वारंवार प्रश्न केला आहे. आणि ‘हा पुरुष निःसंग आहे’ असें वारंवार उत्तर दिले आहे. तसेच, ‘त्याला पुण्याचा आणि पापाचा संबंध नाही’ असें म्हटले आहे. जीवात्मा घेतला तर हे सर्व म्हणणे जुळत नाही. कारण, जीवात्म्याच्या ज्ञानानें मोक्ष प्राप्त होत नाही; जीवात्म्याचा ‘मन’, ‘बुद्धि’ वैरोरंशी संबंध आहे; आणि जीवात्म्याला पुण्य व पाप ही आहेतच. तेव्हां हे वर्णन परमात्म्याचेच आहे असें सिद्ध झाले.

(स. ४३) शिवाय, ‘सर्वोच्चा स्वामी’, ‘सर्वोच्चं नियमन करणारा’ असें जे म्हटले आहे तेही परमात्म्यालाच जुळते. जीवात्मा कांहीं सर्वोच्चा स्वामी नाहीं, आणि त्याचे हातून सर्वोच्च नियमनही होत नाहीं. तसेच, ‘त्याला चांगल्या कर्मानें मोठेपणा येत नाहीं आणि वाईट कर्मानें कमीपणाही येत नाहीं’ असें जे म्हटले आहे तेही जीवात्म्याला संभवत नाहीं. तेव्हां हे वर्णन परमात्म्याचे आहे असें सिद्ध झाले.]

सुषुप्त्युक्त्रान्त्योभेदेन ॥ ४२ ॥

४२ सुषुप्त्यवस्थेमध्ये आणि उत्क्रांतीमध्ये ‘मिन आहे’ (असें सांगितले आहे, म्हणून परमात्म्याचेच स्वरूप सांगण्याविषयीं तात्पर्य आहे). (१४)

मागील सूत्रांतील ' (असे) सांगितले आहे म्हणून ' या शब्दांचा येणे अथवा हार आहे. बृहदारण्यक उपनिषदाच्या सहाव्या प्रपाठकामध्ये ' कोणता आत्मा ? ', ' जो हा प्राणांच्या मध्ये ज्ञानरूपी आहे, आणि हृदयाच्या आंत ज्योतिस्तरी पुरुष आहे तो होय ' (वृ. ४।३।७) असा उपक्रम करून पुढे विस्तृत रीतीने आल्याचे स्वरूप वर्णिले आहे. आतां, त्या वरील वाक्यांचे तात्पर्य फक्त जीवाच्या स्वरूपाबद्दल ज्यास्त माहिती देण्याविषयीच आहे किंवा परमात्म्याचे स्वरूप निश्चित करण्याविषयी आहे असा संशय येतो. मग आतां तुझे काय म्हणणे आहे ? (माझे म्हणणे असे आहे की) फक्त जीवाच्या स्वरूपाबद्दल ज्यास्त माहिती देण्याविषयीच आहे. कशावरून ? उपक्रम आणि उपसंहार यांवरून. 'जो हा प्राणांच्या मध्ये ज्ञानरूपी आहे' या आरंभाच्या वाक्यांत जीवाचे चिन्ह सांगितले आहे. आणि 'जो हा प्राणांच्या मध्ये ज्ञानरूपी आहे, तो मोठा आणि उत्पत्तिरहित असा आत्मा होय ' या शेवटल्या वाक्यांत देखील त्या जीवाचा विषय सोडलेला नाही. तसेच मध्ये देखील जाग्रदवस्था वैरे अवस्थांचे प्रतिपादन केले असल्यामुळे त्या (जीवा-) चैन्च वर्णन केले आहे असे मानले पौहिजे. या पूर्वपक्षावर आमचे उत्तरः— हा वाक्यांचे तात्पर्य परमात्म्याचाच उपदेश करण्याविषयी आहे, केवळ जीवाच्या स्वरूपाबद्दल ज्यास्त माहिती देण्याविषयी नाही. कशावरून ? सुषुप्त्यवस्थेमध्ये आणि उैक्लांती-मध्ये परमात्मा जीवाहून भिन्न आहे असे सांगितले आहे यावरून. ' प्राज्ञ आत्म्याने आलिंगिते असा हा पुरुष बाहेरचे कांहीं जाणीत नाही आणि आंतलेही कांहीं जाणीत नाही ' या वाक्यांत सुषुप्त्यवस्थेमध्ये परमात्मा जीवाहून भिन्न आहे असे सांगितले आहे. हा ठिकाणी पुरुष म्हणजे जीवात्माच होय. कारण तोच जाणणारा आहे, आणि बाहेरच्या आणि आंतल्या वस्तु जाणण्याचा एकाधाला संभव असेल तरच त्याला त्या (जाणण्या-) चा निषेध संभवतो. तसेच, प्राज्ञ म्हणजे परमात्मा होय. कारण सर्वज्ञतरुपी प्रज्ञेशी त्याचा कधीही वियोग होत नाही. तसेच, 'प्राज्ञ आत्म्याने अधिष्ठित असा

१. जीवात्म्याचे प्राण हे उपाधि असल्यामुळे ' प्राणांच्या मध्ये ज्ञानरूपी ' हे जीवात्म्याचे चिन्ह होय.

२. कारण, जागृती वैरे सर्व अवस्था हा जीवाच्याच आहेत.

३. शरीरांतरून निघताना म्हणजे मरतेवेळी.

४. परमात्म्यादी ऐक्याप्रत पावलेला. गाढ निद्रेमध्ये बुद्धि, मन वैरे सर्व उपाधींचा संबंध सुट्ट असल्यामुळे ' मी परमात्म्याहून निराळा आहै ' असा जाग्रदवस्थेसारखा जीवाला भाष होत नाही; तो परमात्मस्वरूप होतो आणि मग त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे मान होत नाही.

५. जीवात्म्याची खूण दाखवून परमात्म्याचे प्रतिपादन करावें असे हा वाक्याचे तात्पर्य दिसते; कारण जीवात्मा हा प्रसिद्ध आहे, व अप्रसिद्ध वस्तु सांगावयाची असेल तर प्रसिद्ध खूण दाखवूनच ती सांगत असतात असे लोकांत प्रसिद्ध आहे. जर हे जीवात्म्याचे वर्णन आहे असे मानले तर येणे परमात्म्याचे नांव काढण्याचे कांहीं कारण नाही.

६. स्वयंप्रकाश जो परमात्मा त्याने प्रकाशित केलेला.

हा शारीर आत्मा जोराने कण्हत जातो' या वाक्यांत 'उल्कांतीमध्ये देखील परमात्मा जीवाहून भिन्न आहे' असे सांगितले आहे. हा ठिकाणी देखाल शारीर म्हणजे जीवात्मा होय. कारण, तोच शरीराचा स्वामी आहे. आणि प्राज्ञ म्हणजे वरील परमात्माच होय. तेव्हां सुषुप्त्यवस्थेमध्ये आणि उल्कांतीमध्ये (परमात्मा जीवाहून) भिन्न आहे असे सांगितले असल्यामुळे परमात्माच हा वाक्यांमध्ये विवक्षित आहे असे समजते. आतां आरंभी, शेवटी आणि मध्ये, जीवाचे चिन्ह सांगितले असल्यामुळे हा वाक्याचे तात्पर्य जीवाबद्दल ज्यास्त माहिती देण्याविषयी आहे असे जे तुं म्हटलेस त्यावर आमचे उत्तरः— ज्याअर्थी 'ध्यान करतो कीं काय, क्रीडा करतो कीं काय' इत्यादि पुढील वाक्यांची जीवाच्या धर्माचा निषेध करण्याविषयी ग्रवृत्ति दिसते, त्याअर्थी 'जो हा प्राणांच्या मध्ये ज्ञानरूपी आहे' या आरंभांच्या वाक्यामध्ये जीवाचे स्वरूप सांगणे विवक्षित नाही. तर, त्या जीवाच्या स्वरूपाचा अनुवाद करून (त्या जीवाचे) परब्रह्माशी ऐक्य सांगणे विवक्षित आहे. तसेच, शेवटी देखील 'जो हा प्राणांच्या मध्ये ज्ञानरूपी आहे तो हा मोठ आणि उत्पत्तिरहित असा आत्मा होय' या वाक्यांत उपक्रमासारखाच उपसंहार केला आहे. 'जो हा प्राणांच्या मध्ये ज्ञानरूपी जीवात्मा दृष्टीस पडतो तो हा मोठ आणि उत्पत्तिरहित असा परमात्माच होय' असा या वाक्याचा अर्थ जाणावा. आतां मध्ये जाग्रदवस्थेचे प्रतिपादन केले असल्यामुळे जीवाचे स्वरूप सांगणे विवक्षित आहे असे जो मानतो तो पूर्व दिशेकडे जाण्यास निघाला असून पश्चिम दिशेकडे देखील जाईल. कारण जाग्रदवस्थेचे प्रतिपादन केल्याने येथे आत्म्याला अवस्था आहेत किंवा संसारित्व आहे असे सांगणे विवक्षित नाही; तर तो आत्मा अवस्थारहित आणि संसाररहित आहे असे सांगणे विवक्षित आहे. हे कशावरून समजते? (अशावरून समजते की) 'ह्याच्या पुढे मोक्षाकरितां जे (सांगावयाचे) तेंच सांग' असा पावलोपावर्णी (जनक राजाने) प्रश्न केला आहे; आणि 'त्या (भोगां-) नीं तो संबद्ध होत नाहीं, कारण हा पुरुष असंग आहे.' (बृ. ४।३।१४।१६.) असे पावलोपावर्णी (याज्ञवल्क्याने) उत्तर दिले आहे. आणि पुढे 'पुण्याने असंबद्ध, पापाने असंबद्ध असा हा त्या वेळी छद्यांतील सर्व शोकाला तरून जातो' (बृ. ४।३।२२) असेही सांगितले आहे. तेव्हां यावरून 'संसाररहित अशा परमात्म्याचेच स्वरूप सांगण्याविषयी हा प्रकृत वाक्याचे तात्पर्य आहे' असे समजावे. (४२)

पत्यादिशब्देभ्यः ॥ ४३ ॥

४३. 'पति वौरे शब्दांवरून (परमात्म्याचे स्वरूप सांगण्याविषयी तात्पर्य आहे). (१४)

आणली हा कारणास्तवही संसाररहित अशा परमात्म्याचेच स्वरूप सांगण्याविषयी हा प्रकृत वाक्याचे तात्पर्य आहे असे समजावे. हा प्रकृत वाक्यामध्ये संसाररहित

अशा परमात्म्याच्या स्वरूपाचें प्रतिपादन करणारे आणि संसारी जो जीव त्याच्या स्वरूपाचा निषेध करणारे असे 'पति' वगैरे शब्द आहेत. 'ज्याच्या सर्व स्वाधीन आहे असा, सर्वांचे नियमन करणारा, आणि सर्वांचा अधिपति' या वाक्यांतील शब्द संसार-रहित अशा परमात्म्याच्या स्वभावाचें प्रतिपादन करणारे आहेत. आणि 'तो चांगल्या कर्मानें मोठा होत नाहीं व वाईट कर्मानें लहान होत नाहीं' या वाक्यांतील शब्द संसारी अशा जीवाच्या स्वभावाचा निषेध करणारे आहेत. तेव्हां संसाररहित असा परमात्माच येथे सांगितला आहे असें समजावें. (४३)

१. हे शब्द जीवांचे प्रतिपादन करीत नाहीत. कारण, जीवाच्या सर्व स्वाधीन नाहीं, जीवाच्या हातून सर्वांचे नियमन होत नाहीं, आणि जीव सर्वांचा अधिपतिही नाहीं.

२. हे शब्द देखील जीवाला लागत नाहीत. कारण चांगले कर्म केल्यानें जीवाला उत्कर्ष प्राप्त होतो आणि वाईट कर्म केल्यानें त्याला कमीपणा म्हणजे निकृष्टावस्था प्राप्त होते.

अध्याय १ पाद ३ समाप्त.



अध्याय १ पाद ४

[आतां येथून पहिल्या अध्यायाच्या चौथ्या पादाला आरंभ क्षाला आहे. ह्या पादामध्ये अडावीस सूत्रे मिळून आठ अधिकरणे आहेत. त्यांपैकी ह्या पहिल्या अधिकरणामध्ये पहिल्या सूत्रापासून सातव्या सूत्रापर्यंत सात सूत्रे आहेत. सारांश :—(सू. १) पहिल्या पादामध्ये ब्रह्माचे लक्षण सांगितले. तें लक्षण प्रधानालाही संभवते अशी शंका घेऊन ‘ प्रधानाला वेद (शब्द) प्रमाण नाही ’ या मुद्द्यावर तिचे खंडनही केले. तरेच, ‘ जगाचे कारण ब्रह्म आहे ’ हें सांगण्याविषयीच वेदांतवाक्यांचे तात्पर्य आहे हेंही सिद्ध केले. आतां, प्रधानाच्या संबंधाने जी शंका राहिली आहे, तिचे येथून प्रतिपादन करून खंडन कर्तव्य आहे. ती शंका अशी :—‘ प्रधानाला शब्द प्रमाण नाही ’ हें म्हणें संभवत नाही. कारण, काठक उपनिषदामध्ये ‘ महताहून पर अव्यक्त, आणि अव्यक्ताहून पर पुरुष ’ असे म्हटले आहे. ह्या श्रुतीमध्ये महत्, अव्यक्त, आणि पुरुष हे तीन पदार्थ ज्या क्रमाने सांगितले आहेत त्याच क्रमाने ते सांख्य लोकांनी मानिले असल्यामुळे ‘ सांख्य लोकांनी मानलेले आणि श्रुतीमध्ये सांगितलेले पदार्थ एकच आहेत ’ असे सिद्ध होते. आतां, ह्या तीन पदार्थांपैकी अव्यक्त म्हणजे प्रधान होय. कारण, प्रधानाला अव्यक्त म्हणण्याची सांख्य लोकांची वहिवाटच आहे. शिवाय, ‘ व्यक्त नव्हे तें अव्यक्त ’ अशा व्युत्पत्तीनेही ‘ अव्यक्त ’ या शब्दाचा प्रधान असा अर्थ होत आहे. कारण, प्रधानाला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांपैकी कोणताही गुण नसल्यामुळे कोणत्याही इंद्रियाने तें प्रधान व्यक्त (म्हणजे स्पष्ट) होत नाही. यावरून ‘ प्रधानाला शब्द प्रमाण आहे ’ असे सिद्ध होते. आतां, ज्याअर्थी प्रधानाला शब्द प्रमाण आहे त्याअर्थी तें प्रधान जगाचे कारण आहे असे मानलेच पाहिजे. कारण, ‘ प्रधानाला शब्द प्रमाण नाही ’ या मुद्द्यावरच ‘ प्रधान जगाचे कारण नाही ’ असे पूर्वी सिद्ध केले होते. या शंकेचे उत्तर :—सांख्य लोकांनी मानलेले जे महत् आणि अव्यक्त हे दोन पदार्थ, ते ह्या श्रुतीवरून सिद्ध होत नाहीत. कारण, सांख्य लोकांनी प्रधान हें त्रिगुणात्मक आणि स्वतंत्र असे मानिले आहे. परंतु, तेच ह्या श्रुतीमध्ये ‘ अव्यक्त ’ या शब्दाने सांगितले आहे असे ओळखण्याला येथे कांहीच साधन नाही. फक्त, ‘ अव्यक्त ’ हा शब्दचे काय तो येथे आढळून येत आहे, आणि तो शब्द तर दुसऱ्या कोणत्याही सूक्ष्म पदार्थाला लावतां येहील. कारण, ‘ अव्यक्त ’ या शब्दाचा प्रसिद्ध अर्थ एकही नाही. आतां, जरी प्रधानाला ‘ अव्यक्त ’ म्हणण्याची सांख्य लोकांची वहिवाट आहे, तरी तिच्यावरून वेदार्थाचा निश्चय करतां येत नाही. आतां जरी महत्, अव्यक्त आणि पुरुष हे तीन पदार्थ सांख्य लोकांनी ज्या क्रमाने मानिले आहेत त्याच क्रमाने ते ह्या काठक उपनिषदामध्ये सांगितले आहेत, तरी तेवढावरून ‘ तेच हे पदार्थ आहेत ’ असे कसे म्हणतां येहील १ जरी घोड्याच्या जागेवर बैल दृष्टीस पडला तरी शहाणा माणूस त्याला घोडा म्हणणार नाही. शिवाय, प्रकरणावरून ‘ अव्यक्त ’ या शब्दाने येथे शारीरच घेतले पाहिजे, प्रधान घेतां येत नाही असे निश्चित होते. उदाहरणार्थ :—येथे पूर्वी आत्मा (जीवात्मा), शरीर, बुद्धि, मन, इंद्रिये, आणि विषय या सहा पदार्थावर क्रमाने रथी, रथ, सारथि, लगाम, घोडे आणि त्यांचा जाण्याचा मार्ग या सहा पदार्थांचे रूपक कल्पिले आहे. पुढे ‘ इंद्रिये घैगेर स्वाधीन नसतील तर मनुष्य संसाराप्रत प्राप्त होतो, आणि स्वाधीन असतील तर परम पुरुष जो विष्णु त्याच्या उस्तूष्ट स्थानाप्रत प्राप्त होतो ’ असे सांगितले आहे. नंतर,

‘ तें उत्कृष्ट स्थान कोणते ? ’ असा प्रश्न साहजिकच उद्भवत असल्यामुळे पुढे असे सांगितले आहे की ‘ इंद्रिये, अर्थ, मन, बुद्धि, महान् आत्मा, अव्यक्त आणि पुरुष ह्या सात पदार्थामध्ये मागल्यापेक्षां पुढील पदार्थ पर होय; पण पुरुषपेक्षां दुसरे कांहीच पर नाही, तेच उत्कृष्ट स्थान होय ’. आतां मागील रूपकामध्ये जे आत्मा वैरे सहा पदार्थ सांगितले आहेत, तेच येथे उत्कृष्ट स्थानाचे वर्णन करतांना सांगून सातवा पदार्थ पुरुष हा ‘ उत्कृष्ट स्थान ’ म्हणून अधिक सांगितला आहे असे मानले पाहिजे. नाही तर, ‘ प्रकृत गोष्ट सोडली, आणि एका नवीनच गोष्टीचा आरंभ केला ’ असे दोन दोष येतील. आतां, त्या पदार्थापैकीं इंद्रिये, मन, आणि बुद्धि हे तीन पदार्थ दोन्ही ठिकाणी सारख्याच नांवांनी सांगितले आहेत. तसेच, पूर्वी जे विषय सांगितले आहेत तेच येथे ‘ अर्थ ’ या शब्दानें सांगितले आहेत. त्या अर्थाना इंद्रियांपेक्षां पर म्हणण्याचे कारण हैं की, इंद्रिये हीं जरी प्रह आहेत म्हणजे मनुष्याला आपल्या ताब्यांत ठेवणारी आहेत, तरी विषयांचांचून त्या इंद्रियांचे कांहीं चालत नाहीं. म्हणूनच इंद्रियांपेक्षां विषय पर होत. इंद्रियांच्या योगानें विषयांचे जें ज्ञान होते तें मनावर अवलंबून होत असल्यामुळे विषयां-पेक्षांही मन पर आहे. त्या मनाहून बुद्धि पर आहे. कारण की, कोणतीही वस्तु अगोदर बुद्धीमध्ये आल्याशिवाय तिच्याकडे मन धांव घेत नाही. त्या बुद्धीपेक्षां महान् आत्मा पर आहे; कारण, तो भेका आहे. हा आत्मा मागील रूपकामध्ये ‘ आत्मा ’ या शब्दानेच सांगितला आहे. अथवा, महान् आत्मा या शब्दानें ब्रह्मदेवाची बुद्धि घ्यावी. आतां जरी मागील रूपकामध्ये ब्रह्मदेवाची बुद्धि आणि इतरांची बुद्धि एकाच ‘ बुद्धि ’ या शब्दानें सांगितली आहे, तरी ह्या उत्कृष्ट स्थानाच्या वर्णनामध्ये मुद्दाम ती निराळी सांगितली आहे. कारण येथे ‘ एकापेक्षां दुसरा पर ’ असे सांगण्याविषयी तात्पर्य आहे. आणि ‘ ब्रह्मदेवाची बुद्धि तर इतरांच्या बुद्धीपेक्षां पर आहे ’ हे प्रसिद्धच आहे. आतां ‘ महान् आत्मा ’ या शब्दानें जेव्हां आपण ब्रह्मदेवाची बुद्धि घेतों तेव्हां मागील रूपकांतील जीवात्म्याचा उल्लेख करणारा ह्या उत्कृष्ट स्थानाच्या वर्णनामध्ये कोणताही शब्द नाहीं असे मात्र समजून नये. कारण, जीवात्मा आणि परमात्मा हे वास्तविक एकच असल्यामुळे शेवटी उत्कृष्ट स्थान म्हणून जो पुरुष सांगितला आहे त्यानेच जीवात्म्याचेही ग्रहण करतां येते. तेव्हां, ज्याअर्थी रूपकामधील पदार्थापैकी शरीर सोडून व उत्कृष्ट स्थानाच्या वर्णनांतील अव्यक्त सोडून बाकीचे सर्व पदार्थ एकच आहेत त्याअर्थी रूपकामधील अवशिष्ट राहिलेले जे शरीर तेच उत्कृष्ट स्थानाच्या वर्णनामध्ये ‘ अव्यक्त ’ या शब्दानें सांगितले आहे असे मानले पाहिजे. शिवाय, सांख्य लोकांच्या मताप्रमाणे ‘ अव्यक्त ’ या शब्दानें प्रधान घेऊन ही श्रुति लावतां येत नाहीं. कारण ‘ जीवाला संसार आणि मोक्ष या दोन अवस्था कशा प्राप्त होतात ’ हे या प्रकरणामध्ये सांगितले आहे. त्यावरून ‘ येथे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्यज्ञान विवक्षित आहे ’ असे स्पष्ट दिसते. कारण, ‘ हा आत्माच सर्व भूतांमध्ये गुप आहे ’ असे पुढे सांगितले आहे. त्याच्या ज्ञानाचा उपायही पुढे असा सांगितला आहे की आरंभीं बाह्य इंद्रियांचे व्यापार बंद करावे, नंतर मनाचे व्यापार बंद करावे, नंतर आपली बुद्धि एकाग्र करून ती परमात्म्याकडे लावावी. आतां सांख्य लोकांच्या मताप्रमाणे हा श्लोक लागत नाही. कारण, ल्यांच्या मर्तीं जीवात्मा आणि परमात्मा हे एक नसल्यामुळे ‘ हाच सर्व भूतांमध्ये गुप आहे ’ हे म्हणणे संभवत नाहीं. शिवाय, अव्यक्त या शब्दानें जर शरीर घेतले नाहीं, तर ‘ शरीराहून परमात्मा पर आहे म्हणजे अर्थातच तो निराळा आहे ’ ही गोष्ट येथे सांगितली जात नाहीं; आणि ती तर अवश्य सांगितली पाहिजे.

कारण, सर्व लोकांना 'भी' असा आत्म्याचा भ्रम शरीरावरच होत आहे. एकंदरीत, हा प्रकरणाचा विचार केला असतां 'अव्यक्त' या शब्दानें प्रधान घेतां येते असे मानण्यास मुळीच जागा नाही असे स्पष्ट दिसते. (सू. २) येथे पूर्वपक्षाचे म्हणणे असे आहे की शरीर हे स्पष्ट दिसत असल्यामुळे त्याला व्यक्त असे म्हणावयाचे सोडून उलट अव्यक्त असे करून म्हटले? ह्याचे उत्तर:— हा स्थूल शरीराचे कारण जे सूक्ष्म शरीर त्याला तर अव्यक्त शब्द लावणे हे योग्यच आहे. कारण, त्या सूक्ष्म शरीराचे स्पष्ट जान होत नाही. तेव्हां त्या सूक्ष्म शरीराचा वाचक जो 'अव्यक्त' हा शब्द तो त्याच्या विकाराला म्हणजे ह्या स्थूल शरीराला लाविला आहे. गाईचा विकार जे दूध त्याला 'गाय' हाच शब्द कळून-संहितेमध्ये लावला आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 'हे शरीर, इंद्रिये वगैरे सर्व जग पूर्वी अव्यक्त होते' असे सांगितले आहे. तेव्हां 'काठक उपनिषदामध्ये कारणाचे अव्यक्त हे नांव कार्याला दिले आहे' असे समजावै. (सू. ३) शंका:—अशा रीतीने जर जगाच्या पूर्वस्थितीला अनुलक्षून 'अव्यक्त' हा शब्द योजिला आहे, तर 'अव्यक्त' या शब्दानें प्रधानच घेतल्यासारखे होत आहे. कारण, जगाच्या पूर्वस्थितीलाच सांख्य लोक 'प्रधान' असे म्हणतात. उत्तर:—जर 'ही जगाची पूर्वस्थिति जगाचे स्वतंत्र कारण आहे' असे मानले असते, तर मात्र हे दंकाकाराचे म्हणणे बरोबर होते. (कारण 'प्रधान हे जगाचे स्वतंत्र कारण आहे' असे सांख्य लोक मानतात.) पण 'ही जगाची पूर्वस्थिति परमात्म्याच्या स्वाधीन आहे' असेच आमचे मत आहे. आणि ती अवश्य मानली पाहिजे. कारण, ती नसेल तर परमात्म्याला हे जग उत्पन्न करतां येणार नाही. 'कोणाच्याही हातून कोणतेही कार्य शक्तीशिवाय होत नसते' हे लोकसिद्ध आहे. हीच बीजशक्ति होय. जानानें हिचा नाश होतो म्हणूनच मुक्त लोकांची पुन्हां उत्पत्ति होत नाही. ही शक्ति अज्ञानरूपी आहे. हिलाच 'अव्यक्त' असे म्हणतात. हीच मायारूपी महानिद्रा होय. ह्याच अव्यक्तरूपी बीजशक्तीला श्रुतीमध्ये आकाश, अक्षर, माया, असे म्हणण्याची विवाट आहे. आतां, हे अव्यक्त महताहून पर आहे. कारण, 'महत्' या शब्दानें ब्रह्मदेवाची बुद्धि घेतली तर ती अव्यक्तापासून उत्पन्न क्षाली आहे. आणि महत् म्हणजे जीवास्मा असे जरी घेतले तरी त्या जीवाला जीवपणा हा अव्यक्तमुळेच येत आहे. अशा रीतीने हे अव्यक्त महताहून पर असल्यामुळे त्या अव्यक्तापासून उत्पन्न होणाऱ्या शरीराल काठक उपनिषदामध्ये 'महताहून पर' असे लक्षणेने म्हटले आहे. आतां, जरी शरीराप्रभागेच इंद्रिये मन वगैरे पदार्थही अव्यक्ताचेच विकार आहेत, तरी ते येथे निराक्ष्या शब्दांनी सांगितले असल्यामुळे ते 'अव्यक्त' या शब्दानें घेतां येत ताहीत.

आतां येथे दुसरे काही लोक असे म्हणतात की, रूपकामध्ये रथ म्हणून जे शरीर सांगितले आहे तेथे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन्ही प्रकारचे शरीर घ्यावै आणि येथे 'अव्यक्त' या शब्दानें फक्त सूक्ष्म शरीरच घ्यावै. कारण, ते दृश्य नसल्यामुळे त्यालाच 'अव्यक्त' असे म्हणतां येते. आतां ते सूक्ष्म शरीर जीवाहून परही आहे. कारण, त्या सूक्ष्म शरीरमुळेच जीवासंबंधाने बद्द व मुक्त असे व्यवहार होतात. जसे इंद्रियांचे व्यापार विषयांवर अवलंबून होत असल्यामुळे विषयांना इंद्रियांहून पर असे म्हटले आहे, तसेच हे होय. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असे आहे की, जर पूर्वी दोन्ही प्रकारचे शरीर घेतले आहे तर येथेच एक प्रकारचे शरीर करून घेतां येईल? कारण दोन्ही प्रकारचे शरीर येथे सांगावयाचे राहिले आहे. शंका:—श्रुतीचा फक्त अर्थ करण्याचे काम आपले आहे. श्रुतीमध्ये असे कां सांगितले हे विचारण्याचे काम आपले नाही. उत्तर:—'अर्थ करण्याचे काम आपले आहे' असे जे तूं कबूल करतोस, तो तूं अर्थच शां. मा....४०

नीट कर म्हणजे ज्ञाले. कारण जो अर्थ करणे तो एकवाक्यतेच्या जोरावर केला पाहिजे. नाहीं तर ‘चालू असलेली गोष्ट सोडली आणि नवीन एक गोष्ट आरंभिली’ असे दोन दोष येतील. आतां, एकवाक्यता ही आकांक्षेवांचून होत नाहीं. आणि आकांक्षा तर दोन्ही शरीरांसंबंधाने सारखीच आहे. तेव्हां ‘अव्यक्त’ या शब्दानें दोन्ही प्रकारचे शरीर घेऊन दोन्ही वाक्यांची एकवाक्यता कलनच अर्थ केला पाहिजे. नाहीं तर ‘श्रुतीचा अर्थ करण्याचे काम आपले आहे’ असे जें तुं कबूल केले आहेस, तें देखील काम तुशे हातून नीट होत नाहीं असे म्हणणे भाग पडते. आरां, स्थूल शरीर हे सर्वांना स्पष्ट कळतच आहे; पण सूक्ष्म शरीर मात्र कोणाला कळत नाही म्हणून त्याचे स्वरूप निश्चित करण्याकरितां येथे ‘अव्यक्त’ या शब्दानें तेंच घेतले आहे असे मात्र म्हणून नये. कारण, स्वरूप निश्चित करणे हा येथे मुद्दाच नाहीं. तर ‘ज्ञापेक्षां तो पर, त्यापेक्षां तो पर’ असे सांगून शेवटी उल्कृष्ट स्थान कोणते? हे येथे सांगावयाचे आहे. तेव्हां, ‘अव्यक्त’ या शब्दानें दोन्ही प्रकारचे शरीर घेण्याला कोणतीच हरकत दिसत नाहीं. किंवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे जरी एकटेच सूक्ष्म शरीर ‘अव्यक्त’ या शब्दानें घेतले तरी त्यांत आमचे कांहीं नुकसान नाहीं. कारण ‘अव्यक्त म्हणजे प्रधान नव्हे’ एवढे आम्हांला येथे सिद्ध करावयाचे आहे; आणि तें तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे देखील सिद्ध होत आहे. (सू. ४) शिवाय, ‘प्रधान हे ज्ञेय आहे’ असे सांख्य लोक मानतात. कारण, प्रधानाचे ज्ञान ज्ञात्याशिवाय प्रधान व पुरुष यांमधील भेद समजत नाहीं; आणि तो भेद समजत्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाहीं. तेव्हां जर त्यांच्या मताप्रमाणे ‘अव्यक्त’ या शब्दानें प्रधान व्यावें तर पुढे ‘ते ज्ञेय आहे’ असे सांगितले पाहिजे होते. पण तें तर पुढे कोठेही सांगितलेले आढळत नाहीं. आणि जी वस्तु ज्ञेय म्हणून सांगितली नाहीं तिच्या ज्ञानानें पुरुषार्थ प्राप्त होतो असे मानतां येत नाहीं. तेव्हां यावरूनही ‘अव्यक्त म्हणजे प्रधान नव्हे’ असे सिद्ध ज्ञाले. एकंदरीत, सांख्य मतावर हात्च दोष येतो कीं जरी अव्यक्त शब्दानें प्रधान घेतले तरी प्रधान येथे कां सांगितले हे त्यांच्या मताला अनुसरून सिद्ध करतां येत नाहीं. आतां आमच्या मताप्रमाणे जे ‘अव्यक्त’ या शब्दानें शरीर सांगितले आहे तें वरील रूपकाला अनुसरून विष्णूचे उल्कृष्ट स्थान दाखविण्याकारितांच सांगितले आहे असे म्हणतां येतें; म्हणून आमच्यावर कांहीं दोष येत नाहीं. (सू. ५) पूर्वपक्षाचे म्हणणे असे आहे कीं ‘प्रधान ज्ञेय आहे’ असे सांगितले आहे. कारण ‘शब्दरहित, स्पर्शरहित इत्यादि प्रकारची एक वस्तु आहे, तिच्या ज्ञानानें मनुष्य मृत्यूच्या जबड्यांतून सुटतो’ असे पुढे वर्णन केले आहे. हे वर्णन हुबेहूब प्रधानाला जुळते. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असे आहे कीं हे वर्णन परमात्म्याचेच आहे. कारण, हे सर्व प्रकरण परमात्म्याचे संबंधानेच चालू आहे. तेव्हां ‘मर्यादेच हा एका वाक्यात प्रधानाचे वर्णन केले आहे’ असे कसे म्हणतां येईल? शिवाय, हा वर्णनामध्ये ‘मृत्यूच्या जबड्यांतून सुटतो’ असे जें फल सांगितले आहे त्यावरूनही ‘हे वर्णन परमात्म्याचेच आहे’ असे मानले पाहिजे. कारण परमात्म्याचे ज्ञान ज्ञाले तरच मृत्यु चुकतो; ‘नुसत्या प्रधानाच्या ज्ञानानें मृत्यु चुकतो’ असे सांख्य लोक देखील कबूल करीत नाहीत. शिवाय शब्दरहित, स्पर्शरहित इत्यादि प्रकारचे वर्णन परमात्म्याचे संबंधानेच केलेले इतर श्रुतीमध्ये पुष्कळ ठिकाणी आढळते. त्यावरून ‘हे वर्णन देखील परमात्म्याचेच आहे, प्रधानाचे नव्हे’ असे सिद्ध ज्ञाले. (सू. ६) शिवाय, या काठक उपनिषदामध्ये अग्नि, जीव, आणि परमात्मा ज्ञा तीन पदार्थांसंबंधाने तीनच प्रश्न नचिकेत्याने केले आहेत; आणि मृत्यूनें त्या तीन प्रश्नांचीच उत्तरे दिलीं आहेत. तेव्हां, ज्याअर्थीं प्रधानासंबंधाने प्रश्नच केलेला नाही, त्याअर्थीं प्रधानासंबंधाने उत्तरही येथे नसलेंच पाहिजे. यावरून ‘शब्दरहित स्पर्शरहित इत्यादि प्रकारचे वर्णन प्रधानाचे नव्हे’ असे सिद्ध होते. शंका:—‘जीवात्मा आणि

परमात्मा हे वास्तविक एक आहेत असे समजून त्यांच्या संबंधाचे दोन्ही प्रश्न मिळून एकच प्रश्न आहे असे म्हणतां ? किंवा ‘ हे दोन्ही प्रश्न निरनिराळे आहेत ’ असे म्हणतां ? जर एकच प्रश्न आहे असे म्हणाल तर हा एक प्रश्न, आणि अशीविषयी केलेला दुसरा, मिळून एकंदर दोनच प्रश्न होत असल्यासुळे ‘ तीन प्रश्न केले आहेत ’ हें तुमचेंच म्हणणे संभवत नाही, आतां, जर ‘ निरीनिराळे प्रश्न आहेत ’ असे म्हणाल तर ‘ एकंदर तीन प्रश्न आहेत ’ हें तुमचेंच म्हणणे संभवते खरे; पण क्षा वेळी एक प्रश्न ज्यास्त विचारला असे म्हणावे लागते. कारण, मृत्यूने तीन वर दिस्यावरून नचिकेल्याने तीन वर मागण्यास आरंभ केला आहे. त्यांपैकी पहिल्या वराने तर नचिकेत्याने ‘ आपल्या बापाची मर्जी खुश रहावी ’ असेच सांगितले आहे, आणि उरलेल्या दोन वरांनी दोनच प्रश्न करावयाचे तें सोडून त्याने तीन प्रश्न केले असे होते. तेव्हां, नचिकेत्याने जसा वराच्या बाहेर एक ज्यास्त प्रश्न केला तसेच ‘ मृत्यूने देखील उत्तर देतांना प्रश्नाच्या बाहेरच प्रधानाचे प्रतिपादन केले ’ असे म्हणण्यास काय हरकत आहे ? उत्तर:—‘ वराच्या बाहेर प्रश्न केला ’ असे आम्ही मुळीच म्हणत नाही, तर ‘ ते दोन्ही प्रश्न एकच आहेत ’ असेच आमचे म्हणणे आहे. शंका:—एक प्रश्न जीवाच्या संबंधाने केला आहे, आणि दुसरा परमात्म्याच्या संबंधाने केला आहे; तेव्हां ‘ हे दोन्ही प्रश्न एकच आहेत, असे करू म्हणतां ? शिवाय, दोन्ही प्रश्नांची भाषाही सारखी नाही. उत्तर:—हे दोन्ही प्रश्न एकच आहेत. कारण, ‘ जीव आणि परमात्मा हेच मुळी एक आहेत ’ असे इतर श्रुतीवरून सिद्ध होते. आणि येथे सुद्धां घर्ये व अधर्ये यांच्या पलीकडची वस्तु काय आहे क्षा परमात्म्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देतांना ‘ जिला उत्पत्ति आणि मरण नाही, अशी ती वस्तु आहे ’ असे सांगितले आहे. यावरूनही ‘ जीव आणि परमात्मा एकच आहेत ’ असे सिद्ध होते. ‘ जर जीवाहून परमात्मा अगदी निराळा आहे ’ असे मानले तर, ‘ त्याला जन्ममरण नाहीत ’ हें म्हणणे मुळीच झुळत नाही. कारण, परमात्म्याला जन्ममरणांचा संभवच नाही. आणि ज्याला ज्या गोष्टीचा संभवच नाही, त्याला ती गोष्ट नाही हें म्हणणे सुद्धां बरोबर होत नाही. आतां, जीवात्म्याला शरीराच्या संबंधामुळे जन्ममरणांचा संभव आहे सरा. पण जर जीवाहून परमात्मा निराळा मानला तर परमात्म्याबद्दलच्या उत्तरामध्ये या गोष्टीचा उल्लेख रास्त होत नाही. तेव्हां ‘ जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत ’ असे मानले पाहिजे. तसेच, ‘ स्वप्न व जाणूति या अवस्था पद्धाण्याचे म्हणजे अर्थात जीवात्म्याचे शान शाळे असतां शोक दूर होतो ’ असे पुढे म्हटले आहे; त्यावरूनही हीच गोष्ट सिद्ध होते. कारण, ‘ परमात्म्याच्या शानाने शोक दूर होतो ’ असा वेदान्ताचा सिद्धांत आहे. शिवाय, येथे जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद मानणाऱ्याची निंदा देखील पुढे केली आहे. शिवाय, ‘ मनुष्य मृत ज्ञाल्यानंतर (जीव) आहे की नाही ’ हा जेव्हां जीवात्म्याला नचिकेत्याने प्रश्न केला, तेव्हां मृत्यूने ‘ क्षा प्रश्न विचारला तेव्हां मृत्यूने त्या नचिकेत्याला शावासकी दिली. तेव्हां यावरून ‘ पुढे जो प्रश्न केला आहे, ज्याला परमात्म्याबद्दलचा प्रश्न असे म्हणतात, तो पूर्वीचाच प्रश्न होय ’ असे अर्थातच सिद्ध होते. नाही तर, ‘ मृत्यूने नचिकेत्याला फुकट शावासकी दिली ’ असे होईल. आतां, दोन्ही ठिकाणी प्रश्नाची भाषा जरी निराळी असल्यासारखी वाटते, तरी हरकत नाही. कारण पूर्वीच्या प्रश्नांपैकीच कांही विशेष पुन्हां विचारला आहे. सेव्हां जीवात्मा आणि परमात्मा हे वास्तविक एकच आहेत. फक्त अशानावस्था आणि शानावस्था या दोन भिन्न अवस्थामुळे एका आत्म्याला जीवात्मा व परमात्मा अशी दोन नांवे प्रात शाळी आहेत. अशा रीतीने जीवात्मा आणि परमात्मा एकच असल्यामुळे

परमात्म्यासंबंधानें जें मृत्युने उत्तर दिलें आहे, तें जीवात्माबहुलच्या प्रश्नाचें देखील उत्तर संभवते असें जाणावें. आतां ‘येथें तीन प्रश्न केले आहेत’ असें जें आम्हीं पूर्वीं म्हटलें आहे, तें जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये उपाधीच्या योगानें भेद मानून म्हटलें आहे असे समजावें. एकंदरीत, ‘प्रधानाच्या संबंधाने येथें प्रश्न नाहीं, व उत्तरही नाहीं’ असे ठरते. त्यावरून ‘प्रधानाला शब्द प्रमाण नाहीं’ असे सिद्ध झालें. (सू. ७) शिवाय, जसा श्रुतीमध्ये अनेक ठिकाणी ‘महत्’ शब्द आला असूनही त्याच्याजवळ ‘आत्मा’ हा शब्द धातला असल्यामुळे त्या ‘महत्’ या शब्दाचा सांख्य लोकांनी मानलेला सत्तारूप अर्थ घेतला नाहीं, तसा ‘अव्यक्त’ या शब्दाचाही सांख्य लोकांनी मानलेला प्रधानरूप अर्थ घेतां येत नाहीं. तेव्हां ‘प्रधानाला शब्द प्रमाण नाहीं’ असे सिद्ध झालें.]

आनुमानिकमप्येकेषामिति चेन्न शरीररूपकविन्यस्तगृहीतेदर्शयति च ॥ १ ॥

१ आनुमानिक (जें प्रधान तें) देखील कांहीं (शास्वां-) मध्ये
(शब्दानें सांगितलें आहे) असें म्हणशील तर तसें नाहीं;
कारण, रूपकामध्ये आलेले जें शरीर तेंव (तेथें) घेतलें आहे.
(श्रुतिही असेंच) सांगते. (१)

पहिल्या पादामध्ये आरंभीच ब्रह्मजिज्ञासेविषयीची प्रतिज्ञा करून (अ. १ पा. १ सूत्र २) यामध्ये ब्रह्माचे लक्षण सांगितलें. नंतर तें लक्षण प्रधानालाही लागतें अशी शंका घेऊन ‘प्रधानाला शब्द प्रमाण नाहीं’ या मुद्दावर (अ. १ पा. १ सूत्र ५) यामध्ये प्रधानाचे खंडन केले. नंतर पुढे सर्व वेदान्तवाक्यांचे ‘ब्रह्म (जगाचे) कारण आहे’ हा सिद्धान्त सांगण्याविषयीं तात्पर्य आहे, ‘प्रधान (जगाचे) कारण आहे’ हा सिद्धान्त सांगण्याविषयीं तात्पर्य नाहीं असे विस्तृत रीतीनें प्रतिपादन केले. परंतु, प्रधानाबदल अजून एक शंका व्यावयाची राहिली आहे. त्या शंकेला आतां (या पादामध्ये आरंभ केला आहे). ती शंका अशीः—‘प्रधानाला शब्द प्रमाण नाहीं’ असे जे म्हटलें आहे तें सिद्ध करून दाखविता येणार नाहीं. कारण, कांहीं शास्वांमध्ये प्रधान (जगाचे) कारण म्हणून सांगितले आहे असा भास उत्पन्न करून देणारी वाक्ये आढळतात. तेव्हां प्रधान (जगाचे) कारण आहे ही गोष्ट वेदसिद्धच आहे; व म्हणूनच त्या गोष्टीचा कपिल वौरे मोठेमोठ्या क्रुषीनीं अंगीकार केला आहे असे सिद्ध होतें. तेव्हां ‘त्या वाक्यांचे तात्पर्य निराळे आहे’ ही गोष्ट जोपर्यंत सिद्ध केली नाहीं तोपर्यंत ‘सर्वज्ञ असे जें ब्रह्म तें जगाचे कारण आहे’ हा सिद्धान्त डळ्मळीतच राहील. म्हणून त्या वाक्यांचे तात्पर्य निराळे आहे हें दाखविण्याकरितां पुढील भागाला आरंभ केला आहे. (पूर्वपक्षः—) आनुमानिक म्हणजे अनुमानाच्या योगानें सिद्ध केलेले जें प्रधान तें देखील कांहीं शास्वांमध्ये (शब्दानें सांगितलेले) आढळते. काठकोपनिषदा-

मध्ये असें म्हटले आहे:— ‘महताहून अव्यक्त पर, अव्यक्ताहून पुरुष पर’ (का. १। ३।११). आतां सांख्य-स्मृतीमध्ये महत, अव्यक्त आणि पुरुष हे तीन पदार्थ ज्या नांवांनी व ज्या क्रमाने (सांगितलेले) प्रसिद्ध आहेत त्याच नांवांनी व त्याच क्रमाने ते येथे सांगितले आहेत असें ओळखले जातें. त्यांपैकी ‘अव्यक्त’ या शब्दाने (सांख्य-) स्मृतीमध्ये प्रसिद्ध असलेले जें प्रधान तें सांगितले आहे असें मानले पाहिजे. कारण, (सांख्य-) स्मृतीमध्ये ‘अव्यक्त’ हा शब्द प्रधान या अर्थी प्रसिद्ध आहे. शिवाय, प्रधानाला शब्द (स्पर्श) वौरे (गुण) नसल्यामुळे जें व्यक्त नव्हे तें ‘अव्यक्त’ असे योगीर्थाने म्हणतां येते. तेव्हां श्रुतीमध्ये प्रधानाचा वाचक असा शब्द आढळत असल्यामुळे ‘त्याला शब्द प्रमाण नाही ’ हें म्हणें बरोबर नाही. आणि ‘हेच प्रधान जगाचे कारण होय ’ असें भी श्रूति, स्रूति, आणि न्याय यांवरून म्हणतो. (या पूर्वपक्षावर आमचे उत्तर:—) हें तुझे म्हणें बरोबर नाही. कारण, स्मृतीमध्ये प्रसिद्ध असलेले जे महत, आणि अव्यक्त या नांवांचे दोन पदार्थ त्यांचे आस्तित्व हें काठकोपनिषदांतील वाक्य प्रतिपादन करीत नाही. कारण, सांख्य स्मृतीमध्ये प्रधान हें त्रिगुणात्मक व जगाचे स्वतंत्र कारण या रूपाने प्रसिद्ध आहे. पण तशा रूपाने ते येथे सांगितले आहे असें ओळखतां येत नाही. फक्त ‘अव्यक्त’ हा शब्द येथे ओळखतां येतो. आणि तो शब्द तर ‘जें व्यक्त नाही तें अव्यक्त’ या व्युत्पत्तीवरून दुसऱ्याही सूक्ष्म आणि समजण्यास कठीण अशा पदार्थाला लावतां येईल. त्या शब्दाचा अमुकच अर्थ आहे अशी रुढी नाही. आतां सांख्य-मतवादी लोकांमध्ये त्याची ‘प्रधान’ या अर्थीं रुढी आहे ही गोष्ट खरी; पण ती रुढी केवळ

२. त्या वाक्याचा अर्थ येथील भाष्यांतर्च पुढे स्पष्ट केला आहे.

३. शब्दाच्या अवयवाला जी अर्थ प्रतिपादन करण्याची शाकी असते तिला ‘योग’ म्हणतात व त्या शक्तीच्या योगाने जो एकंदर शब्दाचा अर्थ होतो त्याला ‘योगार्थ’ म्हणतात-उदा०—‘पळकज’ शब्दाचे ‘पळक’, आणि ‘ज’ असे दोन अवयव आहेत. पाहिल्या अवयवाचा ‘चिखल’ हा अर्थ आहे व दुसऱ्या अवयवाचा ‘उत्पन्न होणारे’ असा अर्थ आहे. या दोन अर्थाच्या योगाने एकंदर शब्दाचा ‘चिखलांत उत्पन्न होणारे’ म्हणजे ‘कमळ’ असा अर्थ होतो. याला ‘योगार्थ’ म्हणतात.

४. ‘लाल, पांढरी’ इत्यादि श्रुतीमध्ये प्रधान जगाचे कारण आहे असें स्पष्ट सांगितले आहे. (या पादाचे सूत्र ८ वरील भाष्याचा आरंभ पहा.) काठक श्रुतीमध्ये अव्यक्ताला म्हणजे प्रधानाला महताहून पर असें जें म्हटले आहे त्यावरूनही प्रधान महताचे कारण आहे असें सूचित होतें. कारण, जर प्रधान महताचे कारण नसतें तर त्याला महताहून पर असें कोणत्याही तन्हेने म्हणतां आले नसतें. कपिल सृतीचे हेच म्हणें आहे. हें अ. २ पा. १ स. १ यावरून स्पष्ट होईल. ‘न्याय’ म्हणजे अनुमान. जें अल्प त्याचे मूलकारण जड वस्तु असते. हें जग अल्प आहे म्हणून त्याचे मूलकारण जड वस्तु (प्रधान) असले पाहिजे हा येथे न्याय घ्यावा.

त्यांचीच पारिभाषिक आहे व त्यामुळे वेदार्थ-निश्चय करण्याच्या कामीं तिचा कांहीं उपयोग नाहीं. जर दोन ठिकाणीं सांगितलेल्या वस्तू एकच आहेत असे ओळखतां येत नाहीं, तर त्या वस्तू दोहींकडे एकाच क्रीमाने सांगितल्या आहेत एवढ्या गोष्टीवरून त्या एकच आहेत असे समजतां येत नाहीं. घोड्याच्या ठिकाणीं बैल (बांधलेला) पाहून तेयें ‘ हा घोडाच आहे ’ असे मुर्खावांच्यून दुसरा कोणी म्हणार नाहीं. या भागांतील प्रकरणाकडे लक्ष्य दिलें असतां, आमच्या प्रतिस्पर्ध्यांनी कलिपलेले प्रधान येयें विवक्षित नाहीं असे स्पष्ट दिसून येतें. कारण, रूपकामयें आलेले जें शरीर तेच (तेयें) घेतले आहे. (माझे जें शरीरावर) रथाचे रूपक कलिपलेले आहे त्यामध्ये शरीर आले आहे; त्यालाच अनुलक्ष्यून येयें ‘ अव्यक्त ’ शब्द घातला आहे. कशावरून ? प्रकरणवरून व परिशेषावरून. उदा० या वाक्याच्या मार्गील वाक्यामध्येच ‘ आत्मा ’, ‘ शरीर ’ वैरै वस्तुवर ‘ रथी ’, ‘ रथ ’ वैरै वस्तूचे रूपक कलिपलेले आढळून येतें:—‘ आत्मा रथी आहे व शरीर रथ आहे, बुद्धि सारथी आहे व मन लगाम आहे असे तुं जाण. इंद्रियांना घोडे म्हणतात व विषयांना मार्ग म्हणतात. जेव्हां शरीर, मन व इंद्रिये यांनी युक्त आत्मा होतो तेव्हां त्याला विद्वान् लोक भोक्ता असे म्हणतात ’ (का. १।३।३।४). नंतर ‘ इंद्रिये वैरै स्वाधीन नसलीं तर मनुष्य संसाराप्रत प्राप्त होतो, पण स्वाधीन असलीं तर जो मार्गाचा शेवट, जें विष्णूचे उल्कृष्ट स्थान, त्याप्रत तो प्राप्त होतो ’ असे सांगून पुढे जो मार्गाचा शेवट, जें विष्णूचे उल्कृष्ट स्थान, तें कोणतें ? असा प्रश्न उद्घावल्यामुळे त्याच ज्या प्रकृत ‘ इंद्रिये ’, वैरै वस्तू त्यांहून परमात्मा हा पर असल्यामुळे तोच मार्गाचा शेवट होय, तेच विष्णूचे उल्कृष्ट स्थान होय, असे श्रुति सांगते:—‘ इंद्रियांहून अर्थ पर आहेत, अर्थांहून मन पर आहे, मनाहून बुद्धि पर आहे, बुद्धीहून महान् असा जो आत्मा तो पर आहे, महान् (अशा आत्म्या-) हून अव्यक्त पर

५. त्यांच्या शास्त्रांतच मानलेली.

६. श्रुतीमध्ये ‘ महत् ’ हे प्रथम, ‘ अव्यक्त ’ हे महताच्या मागून, व ‘ पुरुष ’ अव्यक्ताच्या मागून, अशा रीतीनें हे तीन पंदार्थ सांगितले आहेत. आणि सांख्य सूतीमध्येही ते अशाच रीतीनें सांगितले आहेत. तेव्हां दोन्ही ठिकाणीं महताला एकच म्हणजे पहिले स्थान मिळाले आहे; तसेच अव्यक्ताला एकच म्हणजे तुसीरे स्थान मिळाले आहे; व पुरुषाला एकच म्हणजे तिसरे स्थान मिळाले आहे. या स्थानांच्या क्रमाला येयें ‘ क्रम ’ असे म्हटले आहे.

७. येंहीं घोड्याला आणि बैलाला एकच स्थान मिळाले आहे.

८. एका वस्तुवर दुसर्या वस्तूची जी कल्पना तिला रूपक म्हणतात.

९. ‘ देवदत्त, यज्ञदत्त आणि चैत्र असे तिवे येयें बसले आहेत ’ असे सांगितले असतां त्या तिघांपैकीं जर देवदत्त व यज्ञदत्त हे दोघे अमुक मनुष्य म्हणून माहीत असतील तर तेयें अर्थांतच उरलेला जो तिसरा मनुष्य तो चैत्र आहे असा निश्चय होतो. हा निश्चय ज्या प्रमाणावरून होतो त्याला ‘ परिशेष ’ असे म्हणतात. द्या ‘ परिशेष ’ प्रमाणाचा नैयायिक व वेदांती हे अनुमानांतच अंतर्भाव करतात.

आहे, व अव्यक्ताहून पुरुष प आहे; पुरुषाहून पर असें दुसरें कांहीं नाही, तोच शेवट, तीच उत्तम गति होय' (का० १।३।१०-११). आतां, ज्या 'इंद्रिये, वैरे वस्तू मागे रथाच्या रूपकामध्ये 'घोडा' वैरे वस्तूरी ऐक्यभावाने कल्पिलेल्या आहेत त्याच येथे सांगितल्या आहेत असें मानले पाहिजे. कारण, असें मानले तरच 'प्रकृत गोष्ट सोडली' आणि 'एका नवीनच गोष्टीला आरंभ केला' या दोषांचा परिहार होईल. त्यांपैकी इंद्रिये, मन आणि बुद्धि या (तीन) वस्तूंचा तर मागे ज्या नांवांनी निर्देश केला आहे त्याच नांवांनी त्यांचा येथे निर्देश केला आहे. आतां येथे जे अर्थ सांगितले आहेत ते मागे जे शब्द वैरे विषय 'इंद्रियरूप घोड्यांचे मार्ग', या रूपाने सांगितले आहेत तेच होत. आतां 'ते अर्थ इंद्रियांहून पर आहेत' ही गोष्ट 'इंद्रिये हे खैं आहेत व विषय हे अतिग्रह आहेत' (वृ० ३।२) असें श्रुतीत सांगितले असल्यावरून सिद्ध होतें. तसेच विषयांहून मन पर आहे; कारण, विषय आणि इंद्रिये यांचे व्यवहार मनावर अवलंबून आहेत. तसेच, मनाहून बुद्धि पर आहे; कारण, सर्व भोग्य वस्तू बुद्धीवर आरूढ होऊनच भोक्त्याप्रत प्राप्त होतात. तसेच, बुद्धीहून महान् (असा) आत्मा पर आहे. येथे जो महान् आत्मा सांगितला आहे तो 'आत्मा रथी आहे असें तूं जाण' या वाक्यांत जो 'रथी' या रूपाने वर्णिला आहे तोच होय. कारण (दोन्ही ठिकाणी) 'आत्मा' हा शब्द धातवा आहे. आतां, हा महान् आत्मा बुद्धीहून पर आहे असें म्हटले आहे, तेही बरोबरच आहे. कारण भोगांच्या साधनांपेक्षां भोक्ता हा श्रेष्ठ असेतोच. तसेच हा आत्मा स्वामी असल्यामुळे, त्याला येथे 'महान्' असें जें म्हटले आहे तेही बरोबरच अहै. किंवा 'तिला (ब्रह्मदेवाच्या बुद्धीला) मीने,

१०. इंद्रिये हीं मनुष्यांचे ग्रहण करतात, म्हणजे त्यांना आपल्या ताब्यांत ठेवतात, म्हणजे त्यांचीं मने विषयांकडे वळवितात; म्हणून इंद्रियांना 'ग्रह' असें म्हटले आहे. परंतु ही इंद्रियांची शक्ति विषयांवर अवलंबून आहे. कारण, जर विषयच नसतील तर इंद्रिये मनुष्यांना विषयांकडे कशीं वळवूं शकतील? म्हणून विषयांना 'अतिग्रह' असें म्हटले आहे.

११. इंद्रियांच्या द्वारानें विषय मनामध्ये येतो. नंतर, तो विषय ग्राह्य किंवा त्याज्य आहे याविषयीं मन विचार करते. नंतर तो ग्राश्यच आहे असा निश्चय बुद्धि करते, आणि मग त्या विषयाचा उपभोग घेण्यास पुरुष प्रवृत्त होतो.

१२. भोगाचीं साधने आणि भोक्ता हीं दोन्ही जरी भोगाला अवश्य लागतात तरी साधनांकद्वून भोग घेण्याचे काम भोक्त्यांचेच असल्यामुळे भोक्त्याला येथे साधनांपेक्षां श्रेष्ठ असें म्हटले आहे.

१३. कारण, जो ज्याचा धनी असतो तो त्यापेक्षां मोठा असतो हैं प्रसिद्धच आहे.

१४. मन वैरे बारा शब्दांचे पुढील बारा अर्थ क्रमाने समजावे:—१ मनन करणारी २ व्यापक ३ भावी निश्चय करणारी ४ आत्मरूपी ५ सर्व भोग्य वस्तूंचा आधार ६ तात्कालिक निश्चय करणारी ७ प्रसिद्ध ८ नियमन करणारी ९ त्रैकालिक निश्चय करणारी १० प्रकाशक ११ चैतन्यरूपी आणि १२ स्मरणरूपी. ब्रह्मदेवाची बुद्धि या बारा विशेषणांनी शुक्त आहे.

महान्, मति, ब्रह्मा, पुर, ब्रुद्धि, ख्याति, ईश्वर, प्रज्ञा, संवित्, चिंति आणि स्मृति असें म्हणतात ' या स्मृतीवरून तसेच ' ज्यांने ब्रह्मदेवाला प्रथम उत्पन्न केले व ज्यांने त्याला वेद दिले (त्या परमेश्वराला मी शरण जातो) ' या 'प्रृतीवरून जी प्रथम उत्पन्न ज्ञालेल्या ब्रह्मदेवाची ब्रुद्धि-जी सर्व बुद्धीचा उल्कृष्ट आधारै—तिलाच (महान् आत्मा) असें म्हटले आहे. ही ब्रह्मदेवाची ब्रुद्धि मागील रूपकांत ब्रुद्धि या (सामान्य) नांवांनेच निर्दिष्ट केली असून येथे ' ती त्या बुद्धीहून पर आहे ' असा तिचा जो पृथक् निर्देश केला आहे, (तोही वरोवरच आहे). कारण, आपल्या (मानवी) बुद्धीपेक्षां ती श्रेष्ठ आहेच. आतां, या पक्षीं मागील वाक्यांत जो रथीरूप आत्मा सांगितला आहे त्याचा, येथे (अव्यक्ताहून) पर असा जो परमात्मा ' पुरुष ' या नांवांने (शेवटी) सांगितला आहे त्याच नांवाखालीं निर्देश केला आहे असें समजावें. कारण, वास्तविक रीतीने परमात्मा व विज्ञानात्मा यांमध्ये भेद नाहीच. तेव्हां मागील रूपकामध्ये सांगितलेल्या वस्तूं-पैकीं एक शरीर तेवढे येथे सांगावयाचे राहिले. तेव्हां यावरून श्रुतीने (विष्णूचे) उल्कृष्ट स्थान कोणते ते दाखविण्याच्या हेतूने मागें सांगितलेल्या ' इंद्रिये ' वौरे इतर वस्तूंचा (येथे इंद्रिये वौरे नांवांनी) निर्देश करून त्या वस्तूंपैकीं राहिलेले जे शरीर त्याचा येथे शेष राहिलेले जे ' अव्यक्त ' हे नांव त्या नांवाखालीं निर्देश केला आहे असें निश्चित होते. शिवाय, या भागामध्ये अविद्याकर्त्त्वेत असलेला आणि म्हणून शरीर, इंद्रिये, मन, ब्रुद्धि, विषय, आणि भोग यांनी युक्त असा जो भोक्ता (जीव) त्याच्या शरीर वौरे अवयवांवर रथ वौरे वस्तूंचे रूपक कल्यून तो जीव संसार आणि मोक्ष या दोन दशांप्रत कसा प्राप्त होतो याचे निरूपण केले आहे. यावरून येथे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य-ज्ञान विकसित आहे असें स्पष्ट होते.^{१५} तसेच, ' हा आत्मा भूतांमध्ये गढ असल्यामुळे प्रकाशमान होत नाही, परंतु जे सूक्ष्मदर्शी आहेत ते आपल्या सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धीच्या योगांने त्याला जाणतात ' (का० १२।१२) या क्लोकामध्ये जे विष्णूचे उल्कृष्ट स्थान ते समजण्याला ' योग ' , हा उपाय आहे असें पुढील क्लोकांत सांगितले आहे:—' शहाण्या (मनुष्या—) ने वाणीला मनामध्ये दाबून ठेवावे, त्या (मना-) ला ज्ञानरूपी आत्म्यामध्ये दाबून ठेवावे, ज्ञानाला महान् असा जो आत्मा त्यामध्ये दाबून ठेवावे, व त्या (महान् आत्म्या-) ला शांत अशा आत्म्यामध्ये दाबून ठेवावे ' (का. १३।१३). या क्लोकाचा अर्थ असा:—वाणीला मनामध्ये दाबून

१५. ईश्वराच्या कृपेने ब्रह्मदेवाच्या बुद्धीमध्ये सर्व वेद प्रकाशित झाले असें या वाक्यांत सांगितल्यावरून ब्रह्मदेवाची ब्रुद्धि महान् (मोठी) आहे असें सिद्ध होते.

१६. सर्व मानवी बुद्धि ब्रह्मदेवाच्या बुद्धीच्या अंशभूत असल्यामुळे ब्रह्मदेवाच्या बुद्धीलां सर्व बुद्धीचा आधार असें म्हटले आहे.

१७. जीव मोक्षदर्शोप्रत प्राप्त ज्ञाला म्हणजे तो ब्रह्मरूपी होतो; यावरून जीव आणि ब्रह्म एकच आहेत असें स्पष्ट होते.

१८. योगाभ्यास.

ठेवावें, म्हणजे वाणी वैरे जीं बाहोंद्रियें आहेत त्यांचे व्यापार बंद करून केवळ मन-रूपाने रहावें. तसेच, जें मन विषयांविषयीं संशय घेण्यांत सदा तत्पर त्या (मना-)ला देखील ‘संशय हा अनर्थावह आहे’ असें जाणून, ‘ज्ञान’ या शब्दाने वाच्य व निश्चयात्मक अशा बुद्धीमध्ये धरून ठेवावें.^{२०} तसेच, त्या बुद्धीला देखील सूक्ष्म करून तिला महान् आत्म्यामध्ये म्हणजे जो भोक्ता (जीव) त्यामध्ये किंवा जी (हिरण्यगर्भाची) एकाग्र बुद्धि तीमध्ये दाबून ठेवावें. तसेच या महान् आत्म्याला शांत आत्म्यामध्ये म्हणजे या भागांत ज्याचे निरूपण चालले आहे व जो उत्तम शेवट होय, त्या परमात्म्यामध्ये दाबून ठेवावें^{२१}. तेव्हां, अशा रीतीने या भागाचा पूर्वापर संबंध पाहिला असतां प्रतिस्पर्धीनीं काल्पिलेले जें प्रधान तें येथे सांगितले आहे असें मानण्यास मुळीच जागा नाही असें स्पष्ट समजते. (१)

सूक्ष्मं तु तदर्हत्वात् ॥ २ ॥

२. नथापि (अव्यक्त शब्दानें येथे) सूक्ष्म (शरीर घेणे विवाक्षित आहे). कारण (तेंच) त्या (शब्दानें घेण्या-) ला योग्य आहे. (१)

प्रकरण आणि परिशेष यांवरून ‘अव्यक्त’ या शब्दानें शरीर घेतले पाहिजे, प्रधान घेतां येत नाहीं असें (मागील सूत्रांत) प्रतिपादन केले. आतां येथे अशी शंका येते:— ‘अव्यक्त’ या शब्दानें शरीर करै घेतां येईल ? कारण, हें शरीर स्थूल असत्यामुळे सर्वाना दृश्य आहे, म्हणून (वास्तविक पाहतां) तें ‘व्यक्त’ या शब्दानें घेण्यास योग्य

१९. विषय ग्राह्य आहेत किंवा त्याज्य आहेत याविषयीं विचार करीत, म्हणजे बाहों-द्रियांच्या योगाने विषयांचे उपभोग घेण्याचे सोडून देऊन विषयांविषयीं फक्त अनेक तज्ज्ञाकल्पना करीत, (म्हणजे विषय ह्या तज्ज्ञाचे आहेत किंवा त्या तज्ज्ञाचे आहेत असा संशय घेत) असावें.

२०. म्हणजे, मनाच्या योगाने विषयांविषयीं संशय न घेतां विषय अमुकच प्रकारचे आहेत असा बुद्धीच्या योगाने निश्चय करीत असावें.

२१. म्हणजे, आपस्या बुद्धीच्या योगाने विषयांविषयीं निश्चय करण्याचे सोडून देऊन केवळ जीव-रूपाने रहावें; किंवा आपस्या मानवी बुद्धीच्या योगाने विषयांविषयीं निश्चय करण्याचे सोडून देऊन तिला आत्मरूप सूक्ष्म वस्तूचा विचार करण्याची संवय लावून ब्रह्मदेवाच्या तीक्ष्ण बुद्धीच्या योग्यतेला आणवी व त्या योग्यतेला आणिल्यानंतर तिच्या योगाने आत्म्याविषयीं निश्चय करावा.

२२. म्हणजे जीव-रूपाने न राहतां केवळ निर्गुण अशा परमात्म-रूपाने रहावें; किंवा त्या तीक्ष्ण बुद्धीच्या योगाने केलेला जो आत्म्याविषयीं निश्चय तोही सोडून देऊन केवळ निर्गुण अशा आत्मरूपाने रहावें.

आहे, आणि 'अव्यक्त' या शब्दाचा तर 'एक अदृश्य वस्तु' असा अर्थ आहे. या शंकेवर सूत्रकार (पुढील) उत्तर देतातः—तथापि, 'अव्यक्त' या शब्दानें येथे कारणात्मक जें सूक्ष्म शरीर तेंच घेणे विवक्षित आहे. कारण, जें शरीर सूक्ष्म तेंच 'अव्यक्त' या शब्दानें घेण्यास लायक आहे. (म्हणजे या सूत्राचा अर्थ असा की) जरी हें स्थूल शरीर स्वतः 'अव्यक्त' या शब्दानें घेण्यास योग्य नाही, तथापि तें ज्या सूक्ष्म महाभूतापासून उत्पन्न झाले आहे तें 'अव्यक्त' या शब्दानें घेण्यास योग्य आहे; व कारणवाचक शब्द (लक्षणेने) कार्याला लावलेला दृष्टीस पडतो. उदा०—'सोमामध्ये गाय मिसळा' (क्र. सं. ९।४६।४). (म्हणून येथेही 'अव्यक्त' हा शब्द सूक्ष्मशरीर-रूप कारणाचा वाचक असून स्थूलशरीर-रूप कार्याला लावलेला आहे.) 'तें हें जग त्या वेळी खरोखर अव्यक्त होते' (बृ. १।४।७) ही श्रुतिही असेंच दाखवते कीं हेंच व्यक्त आणि नामरूपांनी केलेल्या भेदांनी युक्त जग पूर्व-स्थितीमध्ये व्यक्त अशा नामरूपांनी रहित व बीजावस्ये-मध्ये असलेले असें होतें; व म्हणून तें 'अव्यक्त' या शब्दानें घेण्यास योग्य आहे. (२)

तदधीनत्वादर्थवत् ॥ ३ ॥

३. (जगाची पूर्व-स्थिति म्हणजे प्रधान नव्हे.) कारण ती त्या (म्ह० परमेश्वराच्या) अधीन आहे. (आणि) ती (मानण्या-) पासून उपयोग आहेत. (१)

येथे पूर्वपक्षी म्हणतो:—ज्यामध्ये नामरूपे व्यक्त झालेली नाहीत असें हें बीजात्मक व पूर्व-स्थितीमध्ये असलेले जग 'अव्यक्त' या शब्दानें घेण्यास योग्य आहे असें तुम्ही मानतां; व ज्याअर्थी शरीर हें तदात्मकच आहे त्याअर्थी तें शरीर देखील 'अव्यक्त' या शब्दानें घेण्यास योग्य आहे असें तुम्ही मानतां. पण असें मानले म्हणजे प्रधान जगाचे कारण आहे हें (सांख्यमत-) च तुम्ही मानल्यासारखे होतें. कारण, जगाची जी पूर्व-स्थिति तेंच प्रधान होय असें आम्ही (सांख्यलोक) मानतों.

या पूर्वपक्षावर आमचे उत्तर:—जगाची एखादी स्वतंत्र पूर्व-स्थिति जगाचे कारण म्हणून जर आम्ही मानली असती तर मग 'प्रधान जगाचे कारण आहे' हें सांख्यमत आम्ही मानल्यासारखे झाले असतें. पण आम्ही असें मानतों कीं ही जगाची

१ (सू. २) गाईपासून दूध उत्पन्न होत असल्यामुळे येथे 'गाय' हा कारणवाचक शब्द लक्षणेनै 'दूध' या कार्याला लाविला आहे. तेव्हां 'सोमरसामध्ये गाईचे दूध मिसळा' असें ह्या श्रुतीचे तात्पर्य आहे.

२. उत्पत्तीच्या पूर्वी.

३. तेव्हां त्या जगापैकीच शरीररूपी एका भागाला 'अव्यक्त' म्हणण्यास कांही हरकत नाही.

४. (सू. ३) जगरूपीच.

पूर्वस्थिति परमेश्वराच्या अधीन आहे, स्वतंत्र नाही. इशा रीतीची पूर्वस्थिति अवश्य मानली पाहिजे. कारण ती मानल्यापासून उपयोग आहेत. ते असे: — तिच्यावांचून परमेश्वराचे ठिकाणी जगाचे कर्तुत्व सिद्ध होत नाही. कारण, त्याच्या अंगी जग उत्पन्न करण्याची शक्ति असल्यावांचून तो तें जग उत्पन्न करण्याविषयी प्रवृत्त होऊं शकत नाही. शिवाय, (ती पूर्वस्थिति आहे म्हणूनच या संसारापासून) मुक्त झालेले लोक पुन्हां उत्पन्न होत नाहीत. कारण, विद्यच्या योगानें त्या बीज-शक्तीचा नाश झालेला असतो. ती ही बीज-शक्ति अविद्यात्मक आहे; तिला 'अव्यक्त' ही संज्ञा आहे; परमेश्वर हा तिचा आश्रय आहे; माया हें तिचे स्वरूप आहे; व जिज्यामध्ये (सर्व) संसारी जीव आपले (खरें) स्वरूप काय आहे हें न समजतां (स्वस्थपणे घोरत) पडतात अशी ती महानिद्रा आहे. त्या ह्या अव्यक्ताचा काचित् स्थळी 'आकाश' या शब्दानें निर्देश केला औहे. उदा०—'हे गारी ! ह्या अक्षरामध्ये खरोखर आकाश ओतप्रोत भरलें ऑहे' (वृ. ३।८।११). काचित् स्थळी 'अक्षर' या शब्दानें त्याचा उछेल केलेला औहे. उदा०—'पर जे अक्षर त्याहून पर' (मुं. २।१।२). काचित् स्थळी त्याला 'माया' हें नांव दिले ऑहे. उदा०—'प्रकृति ही माया आहे, व म्हैश्वर मायावी आहे असें तूं जाण' (थे. ४।१०). या मायेला 'अव्यक्त' हें नांव अगदी बरोबर आहे. कारण ती (ब्रह्माहन) अगदी भिन्न आहे असेही म्हणतां येत नाही; किंवा अभिन्न आहे असेही म्हणतां येत नाही. तें हें अव्यक्त 'महताहून पर'

२. ह्या पूर्वस्थितीलाच अविद्या—(माया—अज्ञान-) शक्ति असें म्हणतात. ही माया परमेश्वराच्या स्वाधीन आहे. पण ही पूर्वस्थिति (म्ह. प्रधान) स्वतंत्र आहे असें सांख्य मानतात.

३. आकाशाला इयचा नाही, आणि ह्या अज्ञानरूप शक्तीलाही इयचा नाही, या सारस्वेषणामुळे ह्या शक्तीला 'आकाश' असें गौण रीतीनें म्हटले आहे. किंवा, हिच्यांपासून आकाश उत्पन्न होत असल्यामुळे लक्षणेने हिला 'आकाश' असें म्हटले आहे.

४. म्हणजे ज्याप्रभागे वृथिवीचा उदकामध्ये ल्य होतो त्याप्रभागे ह्या अव्यक्ताचा (मायेचा) ब्रह्मामध्ये ल्य होतो.

५. 'अक्षर' या शब्दाचा 'अविनाशी' असा अर्थ आहे; आणि ह्या अज्ञानशक्तीचाही ज्ञान होईपर्यंत नाश होत नाही म्हणून ह्या शक्तीला 'अक्षर' असें म्हणतात.

६. 'अक्षर' म्हणजे अज्ञानरूपी बीज-शक्ति. ती आकाश वगैरे सर्व प्रपंचाचे कारण असल्यामुळे ती आकाश वगैरहून पर आहे; आणि तिच्याहून परमात्मा पर आ॒. कारण, ती परमात्म्याच्या अधीन आहे.

७. ज्याप्रभागे मायावी लोक आपल्या मायेच्या योगानें विचित्र वस्तू उत्पन्न करतात त्याप्रभागे ह्या अज्ञानरूप शक्तीच्या योगानें परमेश्वर हें विचित्र जग उत्पन्न करतो म्हणून या शक्तीला 'माया' असें म्हटले आहे.

८. कारण कोणत्याही वस्तूची शक्ति त्या वस्तूहून निराळी आहे असें दृष्टोत्पत्तीस येत नाही.

९. ब्रह्म हें ज्ञानरूप असल्यामुळे त्यालाच अज्ञानरूप शक्ति असें म्हणतां येत नाही.

असे (या काठकोपनिषदामध्ये) म्हटले आहे. कारण 'महत्' या शब्दानें जर हिरण्यगर्भाची बुद्धि घेतली तर तें महत् अव्यक्तापासून उत्पन्न झाले आंहे. वरे, जरी 'महत्' या शब्दानें जीव घेतला तरी देखील तो जीव त्या अव्यक्ताच्या अधीन असल्यामुळे त्याला 'महताहून पर' असे म्हटले आहे. कारण, अव्यक्त म्हणजे अविद्या होय. हा अविद्येच्या संसर्गामुळेच जीवाचे सर्व व्यवहार सतत सुरु आहेत. आतां तें अव्यक्त आणि त्या (अव्यक्ता-) चे कार्य जे 'शरीर' त्यांमध्ये लक्षणेने ऐक्य कल्पून अव्यक्ताचा 'महताहून परत्व' हा जो धर्म तो शरीरावर कल्पिला आहे. जरी शरीराप्रमाणे इंद्रिये वैरे देखील अव्यक्ताची कायें आहेत, तरी लक्षणेने फक्त शरीराशीच अव्यक्ताचे ऐक्य कल्पून शरीराचेच फक्त 'अव्यक्त' या शब्दानें ग्रहण केले आहे, याचे कारण इंद्रिये वैरे वस्तुंचा स्वतःच्या नांवानीच निर्देश केला आहे व शरीरच तेवढे निर्दिष्ट करावयाचे राहिले आहे.

मागील दोन सूत्रांचे इतर लोक निराळ्या तळ्हेने व्याख्यान करतात. तें असे:- शरीर दोन प्रकारचे आहे. एक स्थूल व एक सूक्ष्म. जे हें सर्वांच्या दृष्टीस पडते तें स्थूल शरीर होय. सूक्ष्म शरीर कोणते तें पुढे 'अन्य देहाप्रत जाताना जीव (सूक्ष्म भूतानी) युक्त होत्साता गमन करतो असे ग्रन्थोत्तरांवरून समजते' (अ. ३ पा. १ सू. १) या सूत्रात सांगण्यात येईल. हा दोन्ही प्रकारच्या शरीराचा पूर्वी 'रथ' मा एकाच नांवाने निर्देश केला आहे. परंतु येथे फक्त सूक्ष्म शरीराचेच 'अव्यक्त' या शब्दानें ग्रहण केले आहे. कारण, फक्त सूक्ष्म शरीरच 'अव्यक्त' या शब्दानें ग्रहण करण्यास योग्य आहे. आंतीं, ज्याअर्थी 'जीव बद्ध होतो, जीव मुक्त होतो' हे व्यवहार त्या सूक्ष्म शरीरावर अवलंबून आहेत त्याअर्थी तें सूक्ष्म शरीर त्या जीवाहून पर आहे असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे इंद्रियांचे व्यापार अर्थावर अवलंबून आहेत म्हणून अर्थाना इंद्रियांहून पर असे म्हटले आहे त्याप्रमाणेच हें होय.

पण आम्ही या व्याख्यानकारांना असे विचारतो की (तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी दोन्ही प्रकारच्या शरीरांचा 'रथ' या एकाच नांवाने निर्देश केला असल्यामुळे येथे दोन्ही प्रकारचे शरीर प्रकृत आहे व दोन्ही प्रकारचे शरीर येथे सांगवयाचे राहिले

१०. म्हणून अव्यक्त महताहून पर आहे. कारण, कार्यपेक्षां कारण पर असते.

११. येथून तिसऱ्या सूत्राच्या दुसऱ्या व्याख्यानाला आरंभ झाला आहे.

१२. मरणानंतर जीवाला जेव्हां दुसरा जन्म प्राप्त होतो तेव्हां पूर्व जन्मीच्या वासना त्याच्या बरोबर घेतात, आतां, सूक्ष्म शरीर मानले नाहीं तर या वासना त्याला कशा प्राप्त होतात हैं सांगतां येणार नाहीं. कारण, स्थूल शरीराचा नाश होतो हा प्रत्यक्ष अनुभवाच आहे; तेव्हां स्थूल शरीराला जीव बरोबर घेतो असे म्हणतां येत नाहीं. म्हणून जीवाचा बंध सूक्ष्म शरीरावर अवलंबून आहे असे म्हटले आहे. तरीच, सूक्ष्म शरीराचा जेव्हां ज्ञानानं नाश होतो तेव्हां जीव मुक्त होतो. म्हणून जी त्या मोक्ष देखील सूक्ष्म शरीरावर अवलंबून आहे असे म्हटले आहे.

आहे असे स्पष्ट होते. तेव्हां असे असून येथे फक्त सूक्ष्म शरीराचेच कर्ते ग्रहण केले ? लाबरोवर स्थूल शरीराचे कांग्रहण केले नाही ? आतां तुम्ही असे म्हणाल की “श्रुतीत जें सांगितले आहे त्याचा अर्थ करण्याला मात्र आम्ही घजतो, पण श्रुतीत अमुक कांग्रहण नाही असा प्रश्न विचारण्याची आमची छाती नाही; आतां श्रुतीमध्ये अव्यक्त शब्द घातला आहे; त्याचा ‘सूक्ष्म शरीर’ हाच अर्थ होऊं शकतो, त्याहून जें इतर (म्ह० स्थूल शरीर) ते व्यक्त असल्यामुळे अव्यक्त शब्दाचा ‘स्थूल शरीर’ हा अर्थ होऊं शकत नाही; ” तर यावर आमचे उत्तर असे आहे की अर्थ करणे ही गोष्ट एकवाक्यतेवर अवलंबून आहे. श्रुतीच्या हा मागील व पुढील वाक्याची एकवाक्यता केल्यावांचून या वाक्यांचा अर्थ करतां येत नाही. कारण, या वाक्यांची एकवाक्यता केल्यावांचून त्यांचा अर्थ केला असतां ‘चालू गोष्टै॒ सोडली’ आणि ‘एक नवीन गोष्ट आरंभिली’ असे दोन दोष येतील. आतां, एका वाक्याला दुसऱ्या वाक्यांत सांगितलेल्या गोष्टीची आकांक्षा असल्यावांचून त्या दोन वाक्यांची एकवाक्यता करतां येत नाही; तेव्हां येथे मागील वाक्यांत दोन प्रकारचे शरीर सांगितले असल्यामुळे ते दोन्ही प्रकारचे शरीर पुढील वाक्यांत घेतले पाहिजे. कारण, पुढील वाक्याला मागील वाक्यांत सांगितलेल्या दोन्ही प्रकारच्या शरीराची आकांक्षा सारखीच आहे. तेव्हां, या आकांक्षेला अनुसरून जर या दोन वाक्यांचा संबंध लावला नाही तर या दोन वाक्यांच्या एकवाक्यतेला बाध येईल. मग श्रुतीत सांगितलेल्या गोष्टीचा बोध कोठून होणार ? आतां, तुम्ही असे म्हणाल की “सूक्ष्म शरीराचेच येथे ग्रहण केले आहे; याचे कारण, सूक्ष्म शरीराचे स्वरूप काय आहे हे निश्चित करणे मोठे अवघड काम आहे; पण, स्थूल शरीराचा घाणेरडेपणा सर्वांना दिसत असल्यामुळे त्याचे स्वरूप सहज कल्प्यासारखे आहे म्हणून त्याचे येथे प्रहण केले नाही; ” तर असे तुम्ही म्हणून नये. कारण, हा ठिकाणी एखादा वस्तूचे स्वरूप निश्चित करणे ही गोष्ट विवक्षित नाही. कारण, अमव्या गोष्टीचे स्वरूप निश्चित करणे असे सांगणारे येथे एकही क्रियापद नाही. परंतु विष्णूचे उल्काष्ट स्थान कोणते हे सांगणे येथे विवक्षित आहे. कारण, हाच स्थानाचा मागील वाक्यांत उल्लेख केलेला आहे. तेव्हां हे स्थान कोणते ते दाखविल्याकरितां श्रुतीने ‘हाहून हे पर, हाहून हे पर’ असे सांगून शेवटी ‘पुरुषाहून कांही पर नाही’ असे सांगितले आहे. किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे (‘अव्यक्त’ या शब्दानें सूक्ष्म शरीराचेच येथे प्रहण केले आहे असे) कांग्रहणीना ? आमचे त्यात कांही नुकसान नाही. कारण, (‘अव्यक्त’ या शब्दानें स्थूल किंवा सूक्ष्म यांपैकी) कांही घेतले तरी (‘अव्यक्त’ या शब्दानें) येथे प्रधान विवक्षित नाही एवढी गोष्ट निर्विवाद आहे. (३)

१३. मागील वाक्याचा पुढील वाक्याशी संबंध दाखविल्यावांचून.

१४. मागील वाक्यांत मुऱ असलेली गोष्ट.

ज्ञेयत्वावचनाच्च ॥ ४ ॥

४ (शिवाय अव्यक्त म्हणजे प्रधान नव्हे). कारण तें 'ज्ञेय' अशा रूपानें (येयें) सांगितले नाहीं. (१)

शिवाय, सांख्यांनी प्रधान 'ज्ञेय' आहे असें मानले आहे. कारण, गुण आणि पुरुष यांचेमधील भेद समजला असतां कैवल्य प्राप्त होते असें ते म्हणतात. आतां, गुणांचे स्वरूप समजल्याशिवाय गुण आणि पुरुष यांमधील भेद समजणे शक्य नाही. तसेच, 'विशेष प्रकारच्या विभूती प्राप्त होण्याकरितां प्रधानाला जाणावे' असेंही सांख्यांनी कोठेसे म्हटले आहे. परंतु अव्यक्ताविषयी म्हणाल तर तें 'ज्ञेय' अशा रूपानें येयें सांगितले नाहीं. येयें फक्त 'अव्यक्त' हा शब्द आहे; पण त्या अव्यक्ताला जाणावे किंवा त्या (अव्यक्ता-)ची उपासना करावी असें दाखविणारे येयें वाक्य नाहीं, आणि ज्या वस्तूच्या ज्ञानाचा उपदेश केला नाहीं त्या वस्तूच्या ज्ञानापासून पुरुषार्थ प्राप्त होतो असें मानणे शक्य नाहीं. म्हणून या कारणास्तव्ही 'अव्यक्त' या शब्दानें प्रधान सांगितले आहे असें मानतां येत नाहीं. आमच्या मर्तीं तर अगोदर रथाचे रूपक, कल्पून त्यांत शरीर रथ आहे वगैरे सांगून नंतर (त्या रूपकामध्ये जे) विष्णूचे उल्कृष्ट स्थान (ज्ञेय या रूपानें सांगितले आहे तें) कोणतें हें दाखविण्याकरितांच त्या शरीराचा (अव्यक्त या नांवाने) उपन्यास केला आहे असें मानतां येतें. म्हणून आमचे व्याख्यान निर्दोष आहे. (४)

वदतीति चेन्न प्राज्ञा हि प्रकरणात् ॥ ५ ॥

५ (प्रधान ज्ञेय आहे असें श्रुति) सांगते असें म्हणशील तर तसें नाहीं; कारण प्रकरणावरून प्राज्ञ (आत्मा तेशें ज्ञेय म्हणून सांगितला आहे असे समजते). (१)

आतां येयें सांख्य म्हणतो कीं (मागील सूत्रामध्ये) प्रधान 'ज्ञेय' अशा रूपानें सांगितले नाहीं असे जे विधान केले आहे तें बरोबर नाहीं. कशावरून ? अशावरून कीं प्रधान येयें 'अव्यक्त' या शब्दानें सांगितले आहे तेच पुढे ज्ञेय अशा रूपानें (या उप-

१. आणिमा वगैरे सिद्धी प्राप्त होण्याकरितां प्रधानाची उपासना करावी असें सांख्य लौकांचे जे मत आहे तें मत हा त्यांच्या म्हणण्यावरून सिद्ध होतें.

२. ज्या वस्तूच्या ज्ञानापासून कांहीं फल प्राप्त होत नाहीं त्या वस्तूचे ज्ञान करून ध्यावै असा कोणी उपदेश करीत नाहीं; आणि ज्याअर्थी प्रधानाचे ज्ञान करून ध्यावै असा उपदेश केलेला नाहीं, त्याअर्थी प्रधानाच्या ज्ञानापासून कोणतेही फल प्राप्त होत नाहीं हे उघाळ आहे.

निषदामध्ये) सांगितलेले आढळते. उदा०—‘जे शब्दरहित, सर्वरहित, स्वपरहित, वक्षयरहित, तसेच जे रसरहित, नित्य, गंधरहित, आदिरहित, अंतरहित, महताहून पर, व कूटस्थ, अशा त्या (प्रधाना-) ला जाणून तो मृत्युच्या जबड्यांतून सुटतो’ (का. २।३।१५). शब्द वैगरेंनी रहित व महताहून पर असें ज्या प्रकारचे प्रधान सांख्य-सृतीमध्ये वर्णिले आहे त्याच प्रकारची वस्तु या वाक्यामध्ये ‘जाणावी’ या रूपाने सांगितली आहे; म्हणून ती वस्तु प्रधानच होय; आणि तीच प्रधानरूप वस्तु प्रकृत वाक्यामध्ये ‘अव्यक्त’ या शब्दानें सांगितली आहे असें सिद्ध होते. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर :— या वाक्यामध्ये ‘जाणावे’ या रूपाने प्रधान सांगितले नाही; तर प्राज्ञ असा जो परमात्मा तो येये ‘जाणावा’ या रूपाने सांगितला आहे असें समजते. कशावरून ? प्रकारणावरून. प्राज्ञ असा जो परमात्मा त्याचेच लांबलच्चक प्रकरण येये सुख आहे. कारण, (प्रथमतः) ‘या पुरुषाहून पर असें कांही नाही, हाच शेवट होय, हीच उत्तम गति होय’ (का. ३।११) इत्यादि वाक्यांमध्ये त्याचाच निर्देश केला आहे. शिवाय, ‘हा सर्व भूतांमध्ये गूढ असलेला आत्मा प्रकाशमान होत नाही’ (का. ३।१२) या वाक्यांत तो परमात्मा कल्प्यास मोठा कठिण आहे असें सांगितले असल्यामुळे तोच ज्ञेय अशा रूपाने येये विवक्षित आहे. तसेच, ‘शहाण्या मनुष्यानें वाणीला मनामध्ये दाबून ठेवावे’ या वाक्यांत जे वाणी वैगरे (इंद्रियां-)चे संयमन सांगितले आहे ते त्या परमात्म्याचेच ज्ञान होण्याकरितां सांगितले आहे. शिवाय, ‘मृत्युच्या जबड्यांतून सुटणे’ हें फलही त्या परमात्म्याच्याना ज्ञानाला उद्देशून सांगितले आहे. नुसत्या प्रधानाचे ज्ञान आले असतां मनुष्य मृत्युच्या जबड्यांतून सुटतो ही गोष्ट सांख्य लोकांना (देखील) संमत नाही; तर चेतन असा जो आत्मा त्याचे ज्ञान आले म्हणजे मनुष्य मृत्युच्या जबड्यांतून सुटतो असा त्यांचा सिद्धांत आहे. शिवाय, सर्व वेदान्त-वाक्यांमध्ये शब्द-रहितत्व वैगरे धर्म प्राज्ञ अशा परमात्म्यालाच सांगितले आहेत. तेव्हां यावरून येये प्रधान ज्ञेयही नाही किंवा ते ‘अव्यक्त’ या शब्दानें निर्दिष्टही नाही असें सिद्ध होते. (५)

त्रयाणामेव चैव मुपन्यासः प्रश्नश्च ॥ ६ ॥

६. आणखी तिर्हीचाच अशा रूपाने उपन्यास केला आहे व प्रश्नही
(तिर्हीबद्दलच) आहे. (१)

आणखी या कारणास्तवही प्रधान येये ज्ञेय नाही किंवा ‘अव्यक्त’ या शब्दानें निर्दिष्टही नाही असें सिद्ध होते:—‘मृत्युने (नचिकेताला) तीन वर दिले आहेत’

१. ज्याअर्थी इतर सर्व ठिकाणी ‘शब्दरहित’ इत्यादि शब्दांनी परमात्म्याचेच वर्णन केले आहे त्याअर्थी येये एका ठिकाणी त्याच शब्दांनी प्रधानाचेच वर्णन केले आहे असें म्हणतां येत नाही.

या गोष्टीला अनुसरून या कठवळीनामक प्रथामध्ये अग्नि, जीव आण परमात्मा या तीन पदार्थाचाच 'चर्चा करण्यास योग्य' या रूपानें उपन्यास केलेला दृष्टीस पडतो; व प्रश्नही या तीन पदार्थाबद्दलच विचारलेला आहे. या तिहीहून इतरांबद्दल (म्ह. चौथ्या पदार्थाबद्दल) प्रश्नही विचारलेला नाही किंवा त्याचा उपन्यासही केलेला नाही. त्यांपैकी 'हे मृत्यो ! स्वर्गला पोंचाविणाऱ्या अग्नीला तूं जाणतोस (म्हणून) श्रद्धालु जो मी त्या मला, तो सांग' (का. १।१।१३) या वाक्यांत अग्नीबद्दल (पहिला) प्रश्न विचारला आहे. 'मनुष्य मृत झाला असतां जो हा संशय उत्पन्न होतो कीं (देहाहून निराळा असा) हा (आत्मा) आहे असे कोणी (म्हणतात), नाही असे (दुसरे) कोणी (म्हणतात), ही गोष्ट तूं मला शिकविलीस म्हणजे मी जाणीन, हा माझा तिसरा वर आहे' (का. १।१।२०) या वाक्यांत जीवाबद्दल (दुसरा) प्रश्न विचारला आहे. जें अर्धमाहून निराळे, जें धर्माहून निराळे, जें कार्याहून निराळे व जें कारणाहून निराळे, जें भूताहून निराळे व जें भविष्याहून निराळे असे जें तुला दिसतें तै मला सांग' (का. १।२।१४) या वाक्यांत परमात्माबद्दल (तिसरा) प्रश्न विचारला आहे. तसेच 'जो (सर्व) लोकांचा आदिभूत अग्नि तो, (तसेच) ज्या जितक्या विटा (वेदींला) लागतात त्या तितक्या विटा, (तसेच) ज्या प्रकाराने (अग्नि राखिला जातो तो प्रकार, हे सर्व मृत्युनें) त्याला सांगितले' (का. १।१।१५) या वाक्यांत अग्नीबद्दलच्या प्रश्नाचें उत्तर दिले आहे. नंतर व्याच्च अंतरावर 'हे गौतम ! आतां मी तुला गुप्त आणि सनातन ब्रह्म सांगतो, तसेच मरणानंतर या आत्म्याचें काय होतें तै सांगतो. आपल्या कर्मप्रमाणें व ज्ञानाप्रमाणें कांहीं लोक शरीर प्राप्त छोण्याकरितां योगीमध्ये प्रवेश करतात; व कांहीं लोक वृक्ष (वगैरेष्या स्थिरी-) प्रत प्राप्त होतात' (का. २।५।६।७). या वाक्यांत जीवाबद्दलच्या प्रश्नाचें उत्तर दिले आहे. 'शानी (आत्मा) उत्पन्न होत नाही, व तो मरत (ही) नाही' (का. १।२।१८) इत्यादि वाक्यांत परमात्माबद्दलच्या प्रश्नाचें विस्तृत उत्तर दिले आहे. परंतु असा प्रधानाबद्दल प्रश्न येथे विचारलेला नाही व (प्रधानाबद्दल) प्रश्न विचारलेला नसल्यामुळे चर्चेकरितां त्याचा उपन्यास करणेही योग्य नाही. शंका:—'मनुष्य मृत झाला असतां जो हा संशय उत्पन्न होतो' (का. १।२०) या वाक्यांत जो आत्म्याबद्दल प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न पुन्हां 'जें धर्माहून निराळे व जें अर्धमाहून निराळे' इत्यादि वाक्यांत सुरुं केला आहे; किंवा या पुढील वाक्यांत पहिल्या प्रश्नाहून निराळा असा एक नवीनच प्रश्न विचारला आहे ? बरें मग, पुढे काय ? जर पहिलाच प्रश्न पुढील वाक्यांत विचारला आहे असे म्हणाल तर आत्म्याबद्दलचे दोन प्रश्न एकच होत असल्यामुळे एकंदरीत एक अग्नीबद्दल व एक आत्म्याबद्दल असे दोनच प्रश्न येथे विचारले आहेत असे होतें. म्हणून तिहीबद्दल प्रश्न विचारले आहेत व तिहीचा उपन्यास केला

आहे असें तुम्ही म्हणून नका. वरें, निराळाच एक नवीन प्रश्न पुढील वाक्यांत विचारला आहे असें म्हणाल तर ज्याप्रमाणे दिलेल्या वरांहून ज्यास्त प्रश्न विचारला आहे असें मानण्यांत तुम्ही कांहीं दोष समजत नाहीं, त्याप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांहून ज्यास्त प्रधानाचा उपन्यास केला आहे असें मानण्यांत तुम्हीं कांहीं दोष समजून नये. उत्तरः—दिलेल्या वरांहून ज्यास्त प्रश्न विचारला आहे असें आम्ही मुळीच मानांत नाहीं. कारण, वाक्योपक्रमाच्या सामर्थ्यामुळे आम्हांश तसें करतां येत नाहीं. ‘वरप्रदान’ या विषयांत कठवळीचा उपक्रम झालेला दृष्टीस पडूतो. तसेच, शेवटपर्यंत कठवळीच्या वाक्यांत मृत्यु आणि नचिकेतस यांचा संवाद चाललेला आढळून येतो. बापानें नचिकेतसाळा यमलोकाप्रत पाठविले. (तेथे) त्याला मृत्यूनें तीन वर देऊ केले. नचिकेतसाळे माझ्या बापाची माझ्यावर पुन्हां मर्जी वसावी असा पहिला वर मागितला; अग्निविद्या (धावी) हा दुसरा वर मागितला; व आत्मविद्या (धावी) हा तिसरा वर मागितला. ‘जो हा संशय उत्पन्न होतो.... हा माझ्या वरांपैकीं तिसरा वर होय’ या चिन्हावरून आत्मविद्या (धावी) हा तिसरा वर होय असे सिद्ध होते. आतां, ‘जे धर्मांहून निराळे’ इत्यादि वाक्यांत एक निराळा नवीन प्रश्न विचारला आहे असे जर मानले तर दिलेल्या वरांहून ज्यास्त प्रश्न विचारला असे होईल; व तेणेकरून सर्व ग्रंथाचा संदर्भ बाधित होईल. (तेव्हां दोन्हीही प्रश्न एकच आहेत असे आमचे भत आहे.) शंका :—पुढील वाक्यांत ज्या पदार्थी-बद्दल प्रश्न विचारला आहे तो पदार्थ मागिल वाक्यांतल्या पदार्थांहून भिन्न असल्यामुळे या पुढील वाक्यांत एक नवीनच प्रश्न विचारला आहे असे मानले पाहिजे. कारण ‘मनुष्य मृत झाला असतां जो हा संशय उत्पन्न होतो :—कोणी म्हणतात हा आत्मा आहे; कोणी म्हणतात हा आत्मा नाहीं’ या वाक्यांत जो संशय प्रदर्शित केला आहे लो वरून पूर्वीचा प्रश्न जीवाबद्दल विचारला आहे असे निश्चित होते. आतां, जीवाचे ठिकाणी ‘धर्म’ वगैरे संभवत असल्यामुळे तो जीव ‘जे धर्मांहून निराळे’ इत्यादि वाक्यांत विचारलेल्या प्रश्नाचा विषय होऊं शकत नाहीं. परंतु प्राज्ञ असा जो परमात्मा तो ‘धर्म’ वगैरेच्या पलीकडे असल्यामुळे तो या पुढील प्रश्नाचा विषय होऊं शकतो. शिवाय, दोन्ही प्रश्नांच्या भाषाही सारख्या दिसत नाहीत. कारण, ‘(जीव) आहे किंवा नाहीं’ अशी पूर्वीच्या प्रश्नाची भाषा आहे; व ‘जी धर्म वगैरेच्या पलीकडे वस्तु आहे’ अशी पुढल्या प्रश्नाची भाषा आहे. तेव्हां पूर्वीचा प्रश्न व पुढला प्रश्न एकच आहेत असे ओळखू येत नसल्यामुळे पुढला प्रश्न निराळा आहे, पूर्वीचाच प्रश्न पुढे चालूं केला नाहीं असे निश्चित होते. उत्तरः—हें तुझे म्हणणे बरोबर नाहीं. कारण जीवात्मा आणि परमात्मा हे एकच आहेत असे आम्ही मानतो. जीवात्मा जर परमात्माहून निराळा असता, तर दोन्ही प्रश्नांचे विषय

२. नचिकेतसाळे मृत्यूजवळ कांहीं वर मागितले व मृत्यूने ते लाला दिले असा विषय कठवळीमध्ये आरंभी वर्णिला आहे.

निराळे असल्यामुळे दोन्ही प्रश्न निराळे आहेत असें मानतां आले असते. परंतु ' ते तं आहेस ' इत्यादि अन्य श्रुतीवरून जीवात्मा परमात्म्याहून भिन्न नाहीं असें समजते. आणि येथेही ' जे धर्माहून निराळे ' इत्यादि (परमात्म्यासंबंधीच्या) प्रश्नाचें ' ज्ञानी (आत्मा) उत्पन्न होत नाहीं किंवा भरतही नाही ' हें जे उत्तर दिले आहे त्या उत्तरांत (जीवाचे ठिकाणी संभवणाऱ्या) जन्ममरणरूप धर्माचा निषेध केळा आहे. तेव्हां, या उत्तरावरूनही जीव आणि परमात्मा एकच आहेत हीच गोष्ट सूचित होते. कारण, एखादा गोष्टीचा एखादे ठिकाणी संभव असेल तरच त्या गोष्टीचा त्या ठिकाणी निषेध करतां येईल. जीवाचा शरीराशीं संबंध असल्यामुळे जीवाचे ठिकाणीच जन्म व मरण यांचा संभव आहे; परमेश्वराचे ठिकाणी नाहीं. तसेच, ' ज्याच्या योगाने (लोक) स्वप्नावस्था व जाग्रदवस्था या दोहीना पाहतात, त्या महान् व विभु अशा आत्म्याला जाणून ज्ञानी मनुष्य शोक करीत नाहीं ' (का. २।४।४) या वाक्यांत स्वप्नावस्था व जाग्रदवस्था या दोहीना पहाणाऱ्या व महत्त्व आणि विभुत्व या गुणांनी युक्त अशा जीवाच्याच ज्ञानाने (ज्ञानी मनुष्याचा) शोक दूर होतो असे सांगितल्यावरून जीव परमात्म्याहून भिन्न नाहीं असें सूचित होते. कारण, परमात्म्याच्या ज्ञानाने शोक दूर होतो असा सर्व वेदान्तग्रंथांचा सिद्धांत आहे. तसेच, पुढे ' जे येथे तेच तेथे, जे तेथे तेच येथे; हें जणू काय भिन्न आहे असें जो पहातो तो (एका) मृत्युपासून (दुसऱ्या) मृत्युप्रत प्राप्त होतो ' (का० २।४।१०) या वाक्यांत जीव आणि परमात्मा भिन्न आहेत असें मानणाऱ्याची निंदा केली आहे. तसेच, (मरणानंतर) जीवाचे अस्तित्व आहे किंवा नाहीं असा नचिकेतसाने प्रश्न विचारल्यानंतर मृत्युने त्याची प्रशंसा करून ' हे नचिकेतसा ! दुसरा वर माग ' असा आरंभ करून, जगांतील निरनिराळ्या आवडत्या वस्तुंचे आमिष दासवून, (दुसरा वर मागण्याविषयी) नचिकेतसाचे मन वलविषयाचा प्रयत्न केला. परंतु नचिकेतस (आफल्या निश्चयापामून) ढळला नाहीं. तेव्हां मृत्युने त्याला अभ्युदय आणि मोक्ष, तसेच विद्या आणि अविद्या ह्या एकमेकांपासून भिन्न आहेत असें सांगून, ' हे नचिकेतसा ! उयाअर्थीं तुला जगांतील आवडत्या वस्तुंचा लोभ उत्पन्न होत नाहीं त्या-अर्थीं तूं विद्येच्छु आहेस असे मी समजतो ' (का. १।२।४) या वाक्यांत त्याची प्रशंसा करून (तसेच) त्याने विचारलेल्या प्रश्नाची देखील प्रशंसा करून, पुढे म्हटले :— ' जो कल्प्यास मोठा कठीण, जो धोर अरण्यामध्ये शिरलेला, जो गुहेमध्ये लपलेला, जो अत्यंत अवघड ठिकाणीं बसलेला—अशा सनातन देवाला ध्यानाच्या योगाने जाणून ज्ञानी मनुष्य हर्ष व शोक यांना टाकून देतो ' (का. १।२।१२). तेव्हां यावरूनही

३. तेव्हां परमात्म्यासंबंधाच्या उत्तरामध्ये जीवाच्या जन्ममरणांचा निषेध करणे वरोबर होत नाहीं. याकरितां जीवात्मा आणि परमात्मा एक आहेत असेच मानले पाहिजे.

४. अनेक वेळां उत्पन्न होतो व अनेक वेळां मृत्युप्रत प्राप्त होतो असा ह्या श्रुतीचा अभिग्राय आहे.

येये जीव आणि परमात्मा यांचे ऐक्यच विवक्षित आहे असें समजतें. कारण, जो प्रश्न विचारल्याबद्दल नाचिकेतसाला मृत्युपासून मोठी शाबासकी मिळाली तो प्रश्न टाकून देऊन शाबासकीनंतर नाचिकेतस जर दुसराच प्रश्न विचारील तर ती सर्व शाबासकी त्याला विनाकारण मिळाली असें होईल. म्हणून 'मनुष्य मृत झाला असतां...' इत्यादि वाक्यांत जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न 'जें धर्माहून निराळे' इत्यादि वाक्यांत पुन्हां विचारला आहे असें समजले पाहिजे. आतां, 'दोन्ही प्रश्नांच्या भाषांमध्ये फरक आहे' असा जो तुं आम्हांवर दोष दिलास तो बरोबर नाही. कारण पुढील वाक्यांत त्या जीवाचाच एक विशिष्ट धर्म पुन्हां विचारला आहे असें आम्ही समजतों. म्हणजे पूर्वीच्या वाक्यांत देहाहून निराळा असा जीव आहे किंवा नाही असा प्रश्न विचारला आहे; व पुढील वाक्यांत तोच जीव असंसारी आहे किंवा नाही असा प्रश्न विचारला आहे असें आम्ही मानतों. जोंपर्यंत अविद्या निवृत्त झाली नाही तोंपर्यंत जीवाचे ठिकाणी धर्म वैगे संभवतात; व तोंपर्यंत जीवाचे जीवत्व निवृत्त होत नाही. परंतु, अविद्येची एकदां निवृत्ती झाली म्हणजे तो जीव परमात्माहीच होतो असें 'तें तुं आहेस' या श्रुतीवरून समजतें. अविद्येच्या प्रवृत्तीमुळे किंवा निवृत्तीमुळे वस्तु भिन्न होत नाही. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अंधारांत पडलेल्या दोरीला सर्प समजून तिला भिऊन थरथर कांपत दूर पळत सुट्टो, नंतर जेव्हां दुसरा मनुष्य त्याला म्हणतो कीं, 'अरे ! भिऊ नको; हा सर्प नव्हे, ही नुसती दोरी आहे,' तेव्हां तें ऐकून त्याची सर्पाबद्दलची भीति जाऊन त्याचे कांपणे व पळणे बंद होतें; परंतु दोन्ही वेळी म्हणजे सर्पाविषयी भ्रम असतेवेळी व नसतेवेळी (दोरी ही) वस्तु एकच होती, ती भिन्न झाली नव्हती, त्याप्रमाणेच हीही गोष्ट जाणावी. या (वरील विवेचना-). वरून, 'तो उत्पन्न होत नाही व मरतही नाही' या वाक्यांत जें उत्तर दिले आहे तें देखील जीव आहे किंवा नाही या प्रश्नांचे आहे असें समजावें. आतां, सूत्राविषयी म्हणाल तर तें सूत्र अविद्येने कलिपलेला जो जीव आणि परमात्मा यांमधील भेद त्याला अनुलक्ष्यून केले आहे असें समजावें. म्हणजे दोन्ही वाक्यांमध्ये जरी आत्म्याबद्दल एकच प्रश्न विचारला आहे तरी प्रश्नाचा पूर्वभाग जीवाला अनुलक्ष्यून विचारला आहे असें समजावें. कारण, 'मरतेवेळी देहाहून निराळा असा आत्मा आहे किंवा नाही' असा संशय मात्र येये प्रदर्शित केला आहे, व कर्तृत्व वैगे संसारावस्थेतील धर्माचा तेथे निषेध केला नाही. परंतु प्रश्नाचा

५. तेव्हां या प्रश्नांचे बन्धाच अंतरावर उत्तर दिले आहे असें जे पूर्वी म्हटले आहे सांसे आतां म्हणावयास नको. कारण या प्रश्नांचे उत्तर जवळच मिळत आहे.

६. जीवात्मा आणि परमात्मा हे एकच असल्यामुळे त्यांच्याबद्दलचे दोन्ही प्रश्न एकच आहेत असें जर मानले तर एक अग्रीबद्दलचा प्रश्न आणि एक आत्म्याबद्दलचा प्रश्न असे एकंदर दोनच प्रश्न होतात. मग सूत्रामध्ये 'तिर्हीबद्दल प्रश्न ?' असे कर्ते म्हटले ? या शंकेचे हैं उत्तर आहे.

उत्तरभाग परमात्म्याला अनुऽक्षून विचारला आहे असें समजावें. कारण ‘ती धर्म वैगीरेच्या पलीकडील वस्तु आहे’ असा तेंथें उल्लेख केला आहे. यावरून अग्नि, जीव आणि परमात्मा या तीन पदार्थाचाच श्रुतीमध्ये उपन्यास केला आहे असें मानणे बरोबर आहे. प्रधानाचा उपन्यास केला आहे असें मानण्याविषयीं म्हणाल तर त्या (प्रधाना—) बद्दल वरही दिलेला नाही, प्रश्नही विचारलेला नाहीं व उत्तरही दिलेले नाहीं. तेव्हां परमात्म्याचा उपन्यास केला आहे असें मानण्यांत व प्रधानाचा उपन्यास केला आहे असें मानण्यांत हा मोठा फरक आहे. (६)

महद्वच ॥ ७ ॥

७ आणि महत् (शब्दा-) प्रमाणे (अव्यक्त शब्द प्रधानवाची नव्हे) (१)

जरी सांख्यांनी महत् शब्द (प्रधानाचे आद्य कार्य जी) ‘केवळ सत्ता’ या अर्थीं योजिला आहे तरी वैदिक वाक्यांमध्ये तो शब्द त्याच अर्थाचा वाचक होत नाही. ही गोष्ट ‘बुद्धीहून महान् आत्मा पर आहे’ (का. १३।१०); ‘महान् आणि विमु अशा आत्म्याला ’ (का. १२।२२); ‘मी या महान् पुरुषाला जाणतो’ (श्व. ३।८) इत्यादि वाक्यांमध्ये आत्म-शब्दाचा प्रयोग केला औढे वैगेरे कारणावरून स्पष्ट आहे. लाप्रमाणेच अव्यक्त शब्दही वैदिक वाक्यामध्ये प्रधानाचा वाचक होऊं शकत नाही. म्हणून या कारणास्तव्ही अनमानाने सिद्ध झालेल्या प्रधानाला वेद प्रमाण आहे असें म्हणतां येत नाही. (७)

[आतां येथून दुसऱ्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्य आठव्या सूत्रापासून दहाव्या सूत्रापर्यंत तीन सूत्रे आहेत. सारांशः—(स. ८) पूर्वपक्ष्याचें म्हणणे असें आहे की प्रधानाला ‘शब्द’ प्रमाण आहे. कारण श्वेताक्षतर उपनिषदामध्ये एका भंत्रांत प्रधानाचें प्रतिपादन केले आहे. तो मंत्र असाः—‘लाल, पांढरी, आणि काळी अशी तीन रंगांची, आणि प्रजा उत्पन्न करणारी अशी एक अजा आोइ. एक अज तिच्याशीं रममाण होतो, आणि

१. जिच्या योगाने पुरुषाला भोग आणि अपवर्गं प्राप्त होतात अशा बुद्धीला येई ‘सत्ता’ असें म्हटले आहे. सांख्य मताप्रमाणे ही बुद्धि प्रधानाचे आद्य कार्य होय.

२. महत् शब्दाचा ‘सत्ता’ असा अर्थ घेतला तर ‘आत्मा’ हा शब्द लागणार नाही. कारण, सत्ता म्हणजे बुद्धि; ती आत्म्याहून भिन असल्यामुळे तिला ‘आत्मा’ म्हणतां येत नाही.

३. कांहीं ठिकाणी महताच्या ज्ञानाने शोक दूर होतो असें सांगितले आहे. त्यावरून ‘महत्’ शब्दाचा सांख्यांनी मानिलेला अर्थ घेतां येत नाहीं, आत्माच घेतला पाहिजे. कारणी आत्म्याच्याच ज्ञानाने शोक दूर होत असतो. तेव्हां ‘वैगेरे’ या शब्दाने येईं ‘शोक दूर होणे’ ही गोष्ट घ्यावी.

દુસરા અજ તિચા ઉપમોગ ઘેઊન તિલા સોઢુન દેતો.' યા મંત્રામધ્યે અજા મહણજે પ્રધાન હોય. તેં પ્રધાન ત્રિગુણાત્મક અસલ્યામુલે 'તેં તીન રંગાંચે આહे' અર્થા કલ્પના કેલી આહे. એક અજ મહણજે જીવ હા ત્યા પ્રધાનાશી રમમાણ જ્ઞાલેલા આહે; ત્યામુલેચ તો 'મી સુખી, મી દુઃખી' અસે માનીત આહે. આગિ દુસરા અજ મહણજે મુક્ત પુરુષ હ્યાને ત્યા પ્રધાનાચા ત્યાગ કેલા આહે. આતાં હ્યાવર સિદ્ધાંત્યાચે મહણેં અસેં આહે કી યેથે 'અજા યા શબ્દને પ્રધાનન્ચ ધ્યાવે' અશાવિષયી વિદોષ કારણ કાંઈચ નાહીં. જસેં વૃદ્ધારણ્યક ઉપનિષદમધ્યે જ્યાચે તોડ ખાર્લી વ બૂડ વર અશા ચમસાચે મહણજે એકા પાત્રાચે વર્ણન કેલે આહે, પણ તેથે 'તેં પાત્ર અમુકન્ચ આહે' અસેં સમજત નાહીં, તસેંચ હેં હોય. શંકાઃ—જસે 'ચમસ હેં' મસ્તકાલા ઉદ્દેશ્યન મ્હટલે આહે' અસેં શૈવટચ્યા બાક્યાવરુન સમજતે, તસેં યેથે 'અજા' અસેં કોણાલા ઉદ્દેશ્યન મ્હટલે આહે? ઉત્તરઃ—(સૂ. ૯) પૃથિવી, જલ, આગિ તેજ હ્યા તીન ભૂતાંના ઉદ્દેશ્યન 'અજા' અસેં યેથે મ્હટલે આહે. કારણ, યેથે અજેલા તીન રંગ સાંગિતલે આહેત; આગિ તેચ તીન રંગ તીન ભૂતાંચે આહેત અસેં છાંદોળ્ય ઉપનિષદમધ્યેચ સાંગિતલે આહે. તેવાં, અશા રીતીને લાલ, પાંઢરી આગિ કાળી યા શબ્દાંચે તીન રંગ હે મુખ્ય અર્થ સંમબત અસતાંના યા શબ્દાંચે લક્ષણેને તીન ગુણ અસે અર્થ ઘેઊન 'અજા' યા શબ્દાને પ્રધાન ઘેણે બરોવર નાહીં. શિવાય, હ્યા શૈતાંશુત્રતર ઉપનિષદમધ્યેચ માગેં આગિ પુંડે પાહિલે અસતાં 'પરમાત્મયાચ્યા માયારૂપી શક્તીચે પ્રતિપાદન કેલે આહે' અસેં સમજતે. તેવાં પ્રકરણાવહન હ્યા દ્કૃત મંત્રામધ્યે 'અજા' યા શબ્દાને તી માયારૂપી શક્તીચે ધ્યાવી હેં યોગ્ય આહે. આતાં તિલા જરી 'તીન રંગાંચી' અસેં મહણતાં યેત નાહીં, તરી તિચ્યાપાસૂન ઉત્પન્ન જ્ઞાલેલી તીન ભૂતેં તીન રંગાંચી અસલ્યામુલે લક્ષણેને તિલાચ 'તીન રંગાંચી' અસેં મ્હટલે આહે. શંકાઃ—'પૃથિવી, જલ આગિ તેજ યા તીન ભૂતાંના અજા અસેં મ્હટલે આહે' અસેં તુઝ્હી જે સાંગિતલે હેં 'અજા' યા શબ્દાચા રૂઢ અર્થ ઘેઊન સાંગિતલે કિંવા અવયવાર્થ ઘેઊન સાંગિતલે? 'રૂઢ અર્થ ઘેઊન સાંગિતલે' અસેં મહણાવેં તર 'તીન ભૂતેં' હ્યા 'અજા' યા શબ્દાચા રૂઢ અર્થ નાહીં. 'અજા' યા શબ્દાચા રૂઢ અર્થ મેંઢી અસા આહે. વરે, હ્યા તીન ભૂતાંના મેંઢીચા કાંઈચ સારખેપણ નાહીં. તેવાં ત્યા તીન ભૂતાંના ગૌણ રીતીને-હી 'અજા' મહણતાં યેત નાહીં. આતાં, 'અજા' શબ્દાચા અવયવાર્થ 'ઉત્પન્ન ન હોણારી વલ્લુ' અસા આહે; આગિ હીં તીન ભૂતેં તર ઉત્પન્ન જ્ઞાલી આહેત. તેવાં તીન ભૂતાંના કોણત્યાહી તન્દેને 'અજા' અસેં મહણતાં યેત નાહીં. ઉત્તરઃ—(સૂ. ૧૦) જ્યાપ્રમાળે લોકામધ્યે સાહજિક રીતીને એખાદી મેંઢી તીન રંગાંચી અસતે, વ તિલા પુષ્કળ કોકરે જ્ઞાલેલી અસતાત, આગિ એખાદા મેંડા તિચ્યાશી રમમાણ હોતો, વ એખાદા તિચા ઉપમોગ ઘેઊન તિલા સોઢુન દેતો, ત્યાપ્રમાણેચ 'હી ભૂતત્રયરૂપી જગાંચી પૂર્વાવસ્થા આહે' અસેં સમજાવે. કારણ તીન ભૂતાંચે તીન રંગ આહેતચ. હ્યા પૂર્વાવસ્થેપાસૂનચ સર્વ જગ ઉત્પન્ન હોત આહે, હિદ્યાશી જીવ રમમાણ હોતો, આગિ પરમાત્મા હિલા સોઢુન દેતો; હ્યા સારખેપણમુલે યેથે 'અજા' હ્યા શબ્દ લાબળા આહે. આતાં 'જીવાત્મા હિચા ઉપમોગ ઘેતો, આગિ પરમાત્મા હિલા સોઢુન દેતો' અસેં મ્હદ્યાવસ્થન જીવાત્મા આગિ પરમાત્મા યાંમધ્યે જો ભેદ ભાસત આહે તો ખરા આહે અસેં માત્ર સમજું નણે; તર તો ઔપાધિક આહે. આગિ જરી તો ભેદ ઔપાધિક મહણજે ખોટા આહે, તરી ત્યાચા વ્યવહારામધ્યે અનુભવ યેતો મહણુન તશા રીતીને યેથે શુતીમધ્યે-વર્ણન કેલે જ્ઞાહે અદ્દ, નાવે. શિવાય, 'જસે સુર્ય હા મધ આહે, વાગી હી ઘેનુ આહે, સ્વર્ગલોક વગેરે અગ્રી આહેત, હિત્યાદિ પ્રકારચ્યા કલ્પના શુતીમધ્યે કેલ્યા આહેત, તસેંચ ભૂતત્રયરૂપી જગાચ્યા પૂર્વાવસ્થેવર મેંઢીચી કલ્પના કેલી આહે' અસેં મહણણ્યાસ કોણતીહી દ્રષ્ટક દિસત નાહીં. એકદર્રીત, 'અજા' શબ્દાને

प्रधान घेतां येत नाहीं ' असे ठरले. तेव्हां अर्थातच ' प्रधानाला शब्द प्रमाण नाहीं ' असे सिद्ध शाळे.]

चमसवदविशेषात् ॥ ८ ॥

८ (अजा म्हणजे प्रधान नव्हे). कारण (कोणताही) विशेष सांगितला नाहीं. चमसाप्रमाणे (ही गोष्ट होय). (२).

प्रधानवादी सांख्य पुन्हां म्हणतो :—प्रधानाला शब्द प्रमाण नाहीं असे जेतु म्हीं विधान केले आहे तें सिद्ध होत नाहीं. कशावरून ? पुढील मंत्रावरून :—'लाल, पांढरी व काळी, आणि सारख्या रंगाची अशी पुष्कळ प्रजा उत्पन्न करणारी एक अजा आहे. एक अज तिभ्यावर आसत्त होऊन तिभ्याशी रममाण होऊन राहतो; (परंतु) दुसरा अज तिचा उपमोग घेऊन तिला टाकून देतो ' (श्व. ४।५). या मंत्रामध्ये ' लाल ', ' पांढरी ', ' व काळी ' या शब्दांचे सत्त्व, रज आणि तम हे अर्थ आहेत. रजाला ' लाल ' असे म्हटले आहे; कारण (मनुष्याला) लाल करणे हा त्या (रजा-) चा स्वभाव आहे. सत्त्वाला पांढरे असे म्हटले आहे; कारण प्रकाश हा त्या (सत्त्वा-) चा स्वभाव आहे आणि तमाला काळे असे म्हटले आहे; कारण अंध करणे हा त्या (तमा-) चा स्वभाव आहे. प्रधान म्हणजे या तीन गुणांची सारखेपणाची स्थिति. त्या प्रधानाचा (खाच्या) अवयवांच्या धर्मानीं निर्देश केला असल्यामुळे त्याला ' लाल, पांढरा व काळा ' असे येथे म्हटले आहे. त्या प्रधानाला पुढे ' अजा ' असे म्हटले आहे; कारण तें उत्पन्न होत नाहीं. प्रधान हें सर्व वस्तूंचे मूल-कारण आहे; व तें कोणत्याही वस्तूंचे कार्य नाहीं असा आमचा तिद्वांत आहे. शंका :—' अजा ' शब्दाचा ' मेंदी ' हा अर्थ प्रसिद्ध आहे. उत्तर :—प्रसिद्ध आहे खरा. परंतु तो प्रसिद्ध अर्थ येथे घेतां येत आहीं. कारण, या ठिकाणी विधेचे प्रकरण चालू आहे. ती

१. राग आणणे. रजोगुणाच्या योगानें मनुष्य रागीट होतो व मनुष्याला राग आला म्हणजे तो लाल होतो हे प्रसिद्ध आहे.

२. सत्त्व गुणाच्या योगानें मनुष्याचें अंतःकरण कोणत्याही मनोविकारांनी कल्पित होत नाहीं. तें प्रकाशाप्रमाणे स्वच्छ असरें; म्हणजे तें प्रकाशमय असरें, आणि प्रकाशाचा रंग पांढरा आहे हे प्रसिद्धच आहे.

३. तमाच्या योगानें मनुष्य अज्ञानरूपी अंधकारानें व्याप्त होतो आणि अंधकाराचा रंग काळा आहे हे प्रसिद्धच आहे.

४. सत्त्व, रज आणि तम हे प्रधानाचे अवयव होत; व या अवयवांचे पांढरा, लाल आणि लाला हे धर्म होत. हे अवयवाचे धर्म येथे प्रधानाला लावले आहेत.

५. अजा शब्दाचा योगार्थ ' उत्पन्न न झालेली ' असा आहे. (अ = नाही आणि जा = उत्पन्न झालेली.)

अजा (म्ह. प्रधान) तीन गुणांर्णि युक्त अशी पुષ्कळ प्रजा उत्पन्न करते. एक अज त्या अजेवर आसक्त होऊन किंवा त्या अजेचा गुलाम बळून तिच्याशीं रगमाण होतो. म्हणजे कांहीं पुरुष अજानाच्या योगानें त्या प्रधानालाच आपला आत्मा समजून अविचारानें आपण सुखी आहों, आपण दुःखी आहों, आपण मूढ आहों असें मानून संसाराचा अनुभव घेतात. परंतु दुसरे कांहीं पुरुष—ज्यांचे ठिकाणी विवेक व वैराग्य उत्पन्न झाले आहे ते—त्या अजेचा भोग घेऊन तिला टाकून देतात म्हणजे त्या प्रधानापासून भोग आणि मोक्ष प्राप्त करून घेऊन त्याला टाकून देतात म्हणजे या संसारापासून मुक्त होतात. तेब्हां, या मंत्रावरून ‘प्रधान मानण्याला श्रुतीचा आधार आहेच’ असें आम्ही कपिल-मतानुयायी लोक म्हणतो. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर :—‘सांख्य मताला श्रुतीचा आधार आहे’ असें या मंत्रावरून म्हणतां येत नाही. कारण, केवळ या मंत्रावरून कोणत्याही मताचे समर्थन होत नाही. कांहींतरी कल्पना करून ‘अजात्व’ वैरे धर्म दुसऱ्या कोणत्याही वस्तूला लावतां येतीलै. तेब्हां सांख्यमतच येथे विवक्षित आहे असें ठरवितां येत नाही. कारण, अमुकच विशिष्ट गोष्ट येथे विवक्षित आहे असें ठरविण्याला येथे कांहीं साधन नाही. चमसाप्रमाणे ही गोष्ट होय. ‘ज्याचे तोंड खाली व बूડ वर असा चमैस’ (बृ. २।२।३) या मंत्रामध्ये अमुकच एक विशेष प्रकारचा पदार्थ चमस म्हणून विवक्षित आहे असें केवळ या मंत्रावरून ठरविणे शक्य नाही. कारण, कांहींतरी रीतीनें दुसऱ्या कोणत्याही वस्तूवर ‘खाली तोंड व वर बूड’ अशा चमसाची कल्पना करतां येईल. त्याप्रमाणे येथेही ‘एक अजा आहे’ या मंत्रांत कोणताच विशेष सांगितला नसल्यामुळे ‘अजा’ या शब्दानें प्रधान विवक्षित आहे असें निश्चित करतां येत नाही. (८)

आता तूं असें म्हणशील कीं, वरील चमस-वाक्याला ‘ज्याला खाली तोंड व वर बूड असा चमस म्हणतात ते हें शिर होय’ असा वाक्यशेष आहे. त्यावरून अमुक एक विशेष प्रकारचा पदार्थ चमस म्हणून विवक्षित आहे असें समजतां येते’; परंतु येथे (अजा-वाक्यांत) अजा म्हणजे अमुक असें कसें समजावें? या शंकेवर आम्ही उत्तर देतों:—

६. ઉદાહરણાર્થ—માયા દેખીલ ઉત્પત્ત ઝાલેલી નસલ્યામુલેં તિલાહી અજાત્વ ધર्म આહे અसें મ्हणतां યेईલ.

७. એક પ્રકારચે યશાંતરલે પાત્ર.

८. ઉદા. એકાદા પર્વતાચ्या ગુહेचे દેખીલ ખाली तोंડ અસુન વરતી ગુહા અસું ઘાકસે. મ्हणूન અशा ગુહेवરહी ‘ખाली तोंડ વ वર બूડ’ અशा ચમसाचી કલ્પના કરતां યेईલ.

९. યा વाक्यशेषावरून येथे શिराला ચમस મ્હटले આहे. કारण શिराचे तोंડ (મ્હ. મુલ) ખाली આहे વ शिराचे બૂડ (મ્હ. ટાકુ) વર આहे.

ज्योतिरुपक्रमा तु तथा व्यधीयत एके ॥ ९ ॥

९ परंतु (अजा म्हणजे) तेज आदिकरून (तीन महाभूते) होत. कारण, कांहीं शाखेचे लोक असाच पाठ म्हणतात. (२)

जी परमेश्वरापासून उत्पन्न झाली आहेत, ज्यांमध्ये तेज प्रमुख आहे, जी चतुर्विधै सृष्टीचे मूलकारण आहेत, अशी तेज, उदक आणि पृथिवी या नांवांची तीन महाभूते 'अजा' या शब्दानें येथे विवक्षित आहेत असें समजावे. (सूत्रांतील) 'परंतु' हा शब्द अवधारण या अर्थी आहे. (म्हणजे सूत्राचा एकंदर अर्थ असा :—) ही तीन महाभूतेच 'अजा' या शब्दानें विवक्षित आहेत, सांख्यांचे तीन गुण विवक्षित नाहीत, असे समजावे. कशावरून ? अशावरून की कांहीं शाखेचे लोक 'तेज, उदक व पृथ्वी यांची परमेश्वरापासून उत्पत्ति आहे' असें म्हणून 'त्यांनाच लाल वैरे रंग आहेत' असें म्हणतात. उदा०—'जो अग्नीचा लाल रंग तो तेजाचा रंग; जो पांढरा तो उदकाचा; जो काळा तो पृथ्वीचा' (छा. ६।४।१). तीच तेज उदक आणि पृथ्वी नांवांची महाभूते या वाक्यांत विवक्षित आहेत असें ओळखतां येते. कारण, लाल वैरे शब्द दोन्ही वाक्यांत सारखेच आहेत; व लाल वैरे शब्दांचे (लाल वैरे) विशेष प्रकाराचे रंग हे मुळ्य अर्थ होत. (सत्त्व वैरे) गुण हे त्या शब्दांचे केवळ गौण अर्थ होत. आणि असंदिग्ध वाक्यांच्या साहाय्यानें संदिग्ध वाक्यांच्या अर्थाचा निर्णय करावा ही गोष्ट सर्वांना मान्य आहे. तसेच, या उपनिषदाच्या आरंभी देखील 'ब्रह्मवादी लोक विचारतात कीं (जगाचे) कारण जे ब्रह्म ते कोणते ?' असा उपक्रम करून पुढे असें म्हटले आहे :— 'स्वतःच्या गुणांनी आच्छादित झालेली अशी जी देवाची आत्मभूत शक्ति तीग्रत ते ध्यानरूप साधनानें युक्त होऊन जाणते झाले' (श्वे. १।१). या (आरंभाच्या) वाक्यामध्ये समस्त जगाला उत्पन्न करणारी परमेश्वराची शक्ति वर्णिली आहे असें समजते. 'तसेच, 'माया हीच प्रकृति आणि परमेश्वरच मायी असें तूं जाण' (श्वे. ४।१०) व 'जो एक (परमेश्वर) प्रत्येक योर्नीचे नियमन करतो' (श्वे. ४।११) या वाक्यशेषामध्येही तीच शक्ति वर्णिली आहे असें समजते. तेव्हां अजा-वाक्यांत प्रधाननामक एक स्वतंत्र जगाचे कारण सांगितले आहे असें म्हणतां येत नाही. उलट, प्रकरणावरून जिच्यामध्ये नामरूपे व्यक्त झाली नाहीत व जी नामरूपांची पूर्वावस्था अशी ती परमेश्वराची शक्तिच या अजा-वाक्यांत देखील वर्णिली आहे असें

२. जरायुज, अंडज, स्वेदज, आणि उद्दिज असे सृष्टीचे चार प्रकार आहेत. जरायुज म्हणजे गर्भाशयापासून उत्पन्न झालेले मनुष्य पशु वैरे. अंडज म्हणजे पक्षी वैरे. स्वेदज म्हणजे घामापासून उत्पन्न होणारे उवा लिखा वैरे. उद्दिज म्हणजे लता वृक्ष वैरे.

३. ज्या वाक्यांच्या अर्थोवद्ल संशय येत नाही अशा वाक्यांच्या.

४. ज्या वाक्यांच्या अर्थोवद्ल संशय येतो त्या वाक्यांच्या.

५. योनि म्हणजे मूलकारण म्हणजे आया, व आकाश वैरे अवांतर कारणे.

आम्ही म्हणतों. आणि त्या मायेची तेज, उदक आणि पृथ्वी हीं जी कायें त्यांना तीन रंग असल्यामुळे त्या मायेलाही तीन रंग आहेत असें म्हटले आहे (तें बरोबरच आहे). (९)

(शंका :—) पण तेज, उदक आणि पृथ्वी यांना तीन रंग आहेत म्हणून त्यांना 'तीन रंगांची अजा' हें नांव दिले आहे' असें कसे म्हणतां येईल ? कारण तेज, उदक आणि पृथ्वी यांना अजेचा (मेंढीचा) आकार आहेसा दिसत नाही. (म्हणून रुढ्यर्थाने 'अजा' हा शब्द त्यांना लावतां येत नाही). तसेच तेज, उदक आणि पृथ्वी यांची (श्रतीमध्ये) उत्पत्ति वर्णिली असल्यामुळे 'जिला उत्पत्ति नाही ती अजा ' अशा योगार्थानेही 'अजा' हा शब्द त्यांना लावतां येत नाही. या शंकेवर सूत्रकार उत्तर देतात :—

कल्पनोपदेशाच्च मध्वादिवदविरोधः ॥ १० ॥

१० आणि मध वगैरेण (च्या रूपका-) प्रमाणे (येथे) रूपक वर्णिले आहे. म्हणून यांत (काहीं) विरुद्ध नाही. (२)

'मेंढीच्या आकाराचे प्राणी' अशा रुढ्यर्थाने हा 'अजा' शब्द येथे योजिलेला नाही, किंवा यौगिक अर्थानेही त्याचा येथे उपयोग केलेला नाही; तर (येथे) रूपक वर्णिले आहे. म्हणजे तेज, उदक आणि पृथ्वीनामक जें सर्व स्थावरजंगम वस्तूंचे मूळ-कारण त्यावर अजेचें (मेंढीचें) रूपक वर्णिले आहे. ज्याप्रमाणे या जगामध्ये एखादी अजा (मेंढी) लाल, पांढरी, व काळी अशी तीन रंगांची कचित् असू शकते, जिला आपल्यासारख्या रंगांची अशी पुष्कळ कोंकरे आहेत, जिच्याशी एक अज (मेंढा) आसक्त होऊन रमणी छोतो, परंतु जिला दुसरा एक अज (मेंढा) उपभोग घेऊन टाकून देतो, त्याप्रमाणे हें तेज उदक आणि पृथ्वीनामक सर्व वस्तूंचे

१. येथे 'अजा' या शब्दाच्या अर्थाबद्दल सूत्रकार आणि भाष्यकार यांचा मतमेद आहे असें दिसते. भाष्यकारांच्या मर्ती प्रकरणावरून अजा म्हणजे माया होय; परंतु सूत्रकारांच्या मर्ती अजा म्हणजे तेज उदक आणि पृथ्वी हीं जी तीन महाभूते छांदोग्य उपनिषदामध्ये जगांची अवांतर कारणे म्हणून सांगितलीं आहेत तीं होत. आतां, भाष्यकारांच्या मर्ती अजा शब्दाची कांहीं पंचाहत पडत नाही. कारण माया ही उत्पन्न शालेली, नसल्यामुळे तिला 'अजा' हा शब्द योगार्थानेही लावतां येतो. परंतु सूत्रकारांच्या मर्ती तेज, उदक आणि पृथ्वी हीं महाभूते उत्पन्न झालीं असल्यामुळे त्यांना 'अजा' हा शब्द योगार्थानेही लावतां येत नाही. तसेच तो शब्द त्या भूतांना रुद्धर्थानेही लावतां येत नाही. तेजां तेज, उदक आणि पृथ्वी यांना 'अजा' शब्द कसा लावतां येतो असा येथे प्रश्न उद्देश्यतो. या प्रश्नाचें उत्तर पुढील सूत्रांत दिले आहे. (गो.)

२. 'उत्पन्न न झालेली' अशा योगार्थानेही.

मूलकारण देखील तीन रंगांचे आहे, तें आपल्यासारख्या रंगांची पुष्कळ स्थावरजंगम-पदार्थस्तप कायें उत्पन्न करते, व अज्ञानी अशा जीवानें उपभोगिले जाते, परंतु ज्ञानी अशा जीवानें टाकिले जाते. (शंका :—) ‘एक जीव रमणीय होतो व दुसरा टाकून देतो’ असें येथे म्हटले आहे, त्यावरून इतर तत्त्ववेत्यांना संमत असलेला जो जीव-भेद तो वास्तविक आहे असें अर्थात् सिद्ध होते. (उत्तर :—) ही शंका घेऊ नये. कारण, जीव मिन्ह आहेत ही गोष्ट सांगण्याचा येणे (श्रुतीचा) अभिप्राय नाही; तर बंध आणि मोक्ष या ज्या दोन जीवाच्या अवस्था त्यांची व्यवस्था सांगण्याचा (श्रुतीचा) अभिप्राय आहे. व्यवहारामध्ये जो जीव-भेद प्रसिद्ध आहे त्याला अनुलङ्घनन्च ही बंध-मोक्षाची व्यवस्था श्रुतीने सांगितली आहे. परंतु हा (जीव-) भेद उपाधीमुळे ज्ञालेला आहे व तो मिथ्याज्ञानानें कलिपलेला आहे, वास्तविक नव्हे. ही गोष्ट ‘एक देव, सर्व भूतांमध्ये गुप्त असलेला, सर्वाना व्यापून टाकणारा, व सर्व भूतांचा अंतरात्मा’ इत्यादि श्रुतीवरून स्पष्ट होते. सूत्रामधील ‘मध वैगैरे- (च्या रूपका-) प्रमाणे’ याचा अर्थ :—ज्याप्रमाणे सूर्य हा मध नसून त्याच्यावर धेनूची कल्पना केली आहे, तसेच वाणी ही धेनु नसून तिच्यावर धेनूची कल्पना केली आहे, तसेच स्वर्ग वैगैरे लोक हे अग्नि वैगैरे नसून त्याच्यावर अग्नि (वैगैरे-) ची कल्पना केली आहे, त्याप्रमाणे (येणे) तेजोदेवकपृथ्वीनामक मूल-कारण हेतु अजा नसून त्याच्यावर अजेची कल्पना केली आहे. म्हणून तेज, उदक व पृथ्वी (नांवाच्या मूलकारणा-) ला जो ‘अजा’ शब्द लाविला आहे लांत कांही विरुद्ध नाही. (१०)

[आतां येथून तिसऱ्या अधिकरणाला आरंभ क्षाला आहे. ह्या अधिकरणामध्ये अक-रात्या सूत्रापासून तेराच्या सूत्रापर्यंत तीन सूत्रे आहेत. सारांशः—(सू. ११) पूर्वपंचांचे म्हणणे असें आहे की प्रधानाला ‘शब्द’ प्रमाण आहे. कारण, बृहदारण्यक उपनिषदामध्ये ‘ज्यामध्ये पञ्च पञ्चजन व आकाश हीं राहतात तो आत्मा’ असें वर्णन केले आहे. आतां येणे ‘पञ्च’ असे दोन शब्द असल्यामुळे पांचा पांचा पंचवीस (म्हणजे ‘पांच पंचकडया’) असा अर्थ होतो; आणि सांख्य लोकांची तत्त्वे पंचवीसच आहेत. तेव्हां ही संख्या चुल्लते म्हणून ‘सांख्य लोकांची पंचवीस तत्त्वेच ह्या श्रुतीमध्ये वर्णिली आहेत’ असें सिद्ध होते. यावर सिद्धांत्याचे उत्तरः—जर ह्या श्रुतीमध्ये एकदम पंचवीस संख्या सांगितली असती तर, कदाचित् पूर्वपंक्षयाच्या भताला कांही थारा मिळाला असता. पण श्रुतीमध्ये तसें न सांगतां ‘पांच पंचकडया’ असें सांगितले आहे. आणि सांख्य लोकांच्या पंचवीस तत्त्वांमध्ये प्रत्येक पांचावर कांहीच सारखा धर्म नसल्यामुळे त्यांच्या पांच पंचकडयाच करतां येत नाहीत. शंका :— ज्याप्रमाणे ‘पांच आणि सात वर्षे इंद्रानें पाऊस पाडला नाही’ ह्या वाक्यामध्ये एकंदर ‘बारा वर्षे’ असाच अर्थ घेतला आहे, कारण ‘एका धर्मानें पांच वर्षे सारखी, आणि एका धर्मानें सात वर्षे सारखी’ असें तेथें मुळीच म्हणतां येत नाही, त्याप्रमाणे येथेही जरी पांच पंचकडया करतां आल्या नाहीत, तरी एकंदर पंचवीस असा अर्थ घेतां येईल; उत्तरः—‘पञ्च पञ्च’ ह्या शब्दांचा ‘पांच पंचकडया’ हा खरा अर्थ सोळून ‘एकंदर पंचवीस’ असा गौण रीतीनें अर्थ घेणे बरोबर नाही. ‘पांच आणि सात वर्षे’ ह्या वाक्यामध्ये नाइलाझास्तव ‘बारा वर्षे’

असा गोण रीतीनें अर्थ घेतला आहे म्हणून सर्व ठिकाणी 'तसाच अर्थ घ्यावा' असा कांहीं नियम नाही. शिवाय, पुढील 'पञ्च' या शब्दाचा 'जन' या शब्दाशीं समास केलेला आहे. कारण, स्वरावरून 'पञ्जजन' एवढे सामासिक एक पद आहे असा निश्चय होत आहे. त्याग्रमाणेच, दुसरी-कडे देखील भ्रुतीमध्ये 'पञ्जजन' हें सामासिक एक पद घातलेले आढळते. तेव्हां येथे निरनिराळे दोन पञ्च शब्द नसल्यामुळे 'पांचा पांचा पंचवीस' असा अर्थ करतां येत नाही. शिवाय, दोन 'पञ्च' शब्दाचा पांच आणि पांच मिळून 'दहा' असा अर्थ होईल. शिवाय, पुढील 'पञ्च' शब्द 'जन' या शब्दाचे विशेषण असल्यामुळे त्यांव्याशीं मार्गील 'पञ्च' शब्दाचा संबंधच करतां येत नाही. शंका:—'पञ्जजन' हा संबंध शब्दाशीं पूर्वीच्या 'पञ्च' या शब्दाचा संबंध करतां येतो. तेव्हां पांच पञ्जजन म्हणजे एकंदर पंचवीस जन असा अर्थ होईल. जसे पांच पंचपाळी असें म्हटले असतां एकंदर पंचवीस पाळी होतात, तसेच हे होय. उत्तर:—पांचा पाळ्यांचे एक पंचपाळे असा अर्थ होतो म्हणून ती पंचपाळी किंती अशी पुन्हा संख्येवहूल आकांक्षा उत्पन्न होते. कारण पाळ्यांची संख्या संमजली तरी पंचपाळ्यांची संख्या अद्यापि संमजली नाही. तेव्हां पंचपाळ्यांना पांच असें विशेषण दिले आहे तें वरोबरच आहे. पण, येथे तसें होत नाही. कारण 'पांच जनांचा एक सुमुदाय' असा 'पञ्जजन' या शब्दाचा अर्थ होत नाही; तर 'पांच जन' हत्तकाच अर्थ होतो. तेव्हां जनांच्या संख्येचा निश्चय ज्ञाल्यामुळे 'ते पांच जन किंती' अशी आकांक्षा उत्पन्न होत नाही. म्हणून पुन्हा त्याला 'पञ्च' हे विशेषण देतां येत नाही. एकंदरीत, 'पञ्च पञ्जजन' हा चाचा 'पंचवीस तत्त्वे' असा अर्थ होत नाही. शिवाय, 'ज्यामध्ये पञ्च पञ्जजन व आकाश ईं राहतात तो आत्मा' हा भ्रुतीमध्ये आकाश निराळे सांगितले आहे. आणि त्या सर्वोच्चा आधार म्हणून आत्माही निराळाच सांगितला आहे. आतां, जर पञ्च पञ्जजन हा चाचा 'पंचवीस तत्त्वे' असा अर्थ असता, तर त्या पंचवीस तत्त्वां-भूम्येच आकाश आणि आत्मा हे येत असल्यामुळे ते निराळे सांगितले नसेते. आतां 'आकाश आणि आत्मा हा दोन शब्दांचा प्रसिद्ध अर्थापेक्षा कांहीं निराळाच अर्थ आहे व म्हणूनच ते निराळे सांगितले आहेत' असें म्हणावे, तर एकंदर तत्त्वे रसावीस होत असल्यामुळे पंचवीस तत्त्वे मानणाऱ्या सांख्यांचाच सिद्धांत विरुद्ध होईल. शिवाय, नुसरती पंचवीस ही संख्या ऐकिल्यावरोबर 'ही सांख्य लोकांची पंचवीस तत्त्वेच सांगितली आहेत' हे म्हणणे मोठे धारसांचे काम आहे. कारण, 'जन' या शब्दाचा तत्त्व असा अर्थ कोठेच प्रसिद्ध नाही, शिवाय, पाणिनीच्या नियमावरून 'सपर्वि' या शब्दाप्रमाणे 'पञ्जजन' एवढी कोणाची तरी संडा असावी असें सिद्ध होतें. म्हणूनच त्या पञ्जजनाला 'पञ्च' हे विशेषण देतां येतें. जसे 'सात सपर्वि' असें लोकांव म्हणतात तरेंच हें होय. (सू. १२) आतां ते पञ्जजन कोणते असें म्हणाल तर 'प्राण, चक्षु, शोष, अन, आणि मन, हेच से पञ्जजन होत' असें हा बृहदारण्यक उपनिषदामंचीलच पुढील वाक्यावरून स्पष्ट होतें. आतां, 'जन शब्दाचा जसा तत्त्व हा अर्थ प्रसिद्ध नाही, तसाच, प्राण वगीरे अर्थाही प्रसिद्ध नाही' ही गोष जरी सुम्हाला आणि आम्हाला सारखीच आहे, तरी जवळचे वाक्य आम्हाला सुम्हाल्यापेक्षां ज्यास्त साधक आहे. शिवाय, 'जन' या अर्थांचाच 'पुरुष' हा शब्द छांदोग्य उपनिषदामध्ये प्राणादिकांना लावलेला आहे. स्थावरून येथे 'जन' हा शब्द देखील प्राणादिकांना लावतां थेईल, शिवाय, छांदोग्य उपनिषदामध्ये 'आहे वाप, भाऊ, बहीज वगीरे सर्व प्राणाच आहेत' असें सांगितल्यामुळे 'सर्व जन हे प्राणच आहेत' असें सिद्ध होतें, स्थावरून प्राणाला 'जन' असें मृणण्याला कांहीं हरकत दिसत नाही. शंका:— 'पञ्जजन ही प्राणादिकांची संशा आहे' असें पूर्णीच्या प्रयोगात कोठेच आढळून येत नाही,

मग तुम्हांलाच तसें कसें म्हणतां येईल ? उत्तरः—एखाद्या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध नसेल तर जवळच्या शब्दावरून त्याच्या अर्थांचा निश्चय करतात. उदाह०—‘उद्दिद् याग करावा’ ह्या वाक्यामध्ये याग ह्या शब्दावरून ‘एक प्रकारच्या यज्ञाचे उद्दिद् हैं नांव असावै’ असें समजतें; त्याप्रमाणे येयें पाणिनीच्या निथमावरून ‘पञ्चजन’ ही कोणाची तरी संज्ञा आहे असा निश्चय शास्त्रानंतर जवळच्या वाक्यावरून प्राणादिकांचीच ही संज्ञा आहे असें म्हणतां येतें. येयें कांहीं लोकांनी ‘पञ्चजन’ शब्दानें देव, पितर, गंघवं, असुर आणि राक्षस हे पांच घेतले आहेत. कांहीं लोकांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि निषाद हे पांच घेतले आहेत. क्रक्षसंहितेमध्ये एके ठिकाणी प्रजा या अर्थी ‘पञ्चजन’ या शब्दाचा प्रयोग केला आहे. तोही अर्थ येयें घेतां येतो. यांपैकीं कोणताही अर्थ घेतला तरी हरकत नाही. कारण, ‘पंचवीस तत्त्वे हा येयें अर्थ नाहीं’ हेच सांगण्याचा येयें आमचा मुख्य उद्देश आहे. आतां सूत्रकारांनी जो ‘पञ्चजन’ शब्दाचा प्राणादिक हा अर्थ ठरविला आहे, त्याचाही उद्देश ‘पंचवीस तत्त्वे हा अर्थ नाहीं’ असाच समजावा; त्यावरून ‘देव, पितर वगैरे अर्थ घेतां येत नाहीं’ असें मात्र समजूनये. शंकाः—माध्यंदिनांचा पाठ घेतला तर प्राण, चक्षु, श्रोत्र, अन्न आणि मन हे पांच जवळच्या वाक्यावरून घेतां येतील. पण काण्वांचा पाठ घेतला तर हे घेतां येत नाहीत. कारण, त्यांच्या पाठामध्ये अन हा शब्द नाही. उत्तरः—(सू० १३) ‘पञ्चजन’ वाक्याच्या पूर्वांच्या मंत्रामध्ये ज्योतीचे वर्णन केले आहे. ती ज्योति धरून ‘प्राणादिक पांच आहेत’ असें म्हणतां येतें; आतां, जरी माध्यंदिन आणि काण्व ह्या दोघांच्याही पाठामध्ये हें ज्योतीचे वर्णन सारखेच आहे, तरी माध्यंदिनांना पुढील एकाच मंत्रामध्ये प्राणादिक पांच मिळतात म्हणून दुसऱ्या मंत्रांतील ज्योति वेष्यांचे कारण पडत नाही. परंतु, काण्वांच्या पाठामध्ये ‘अन’ हा शब्द न सल्या-मुळे त्यांना एकाच मंत्रामध्ये प्राणादिक पांच मिळत नाहीत; म्हणून त्यांना दुसऱ्या मंत्रांतील ‘ज्योति’ ध्यावी लागते. एकंदरोत, अशा दोन्ही तन्हांनीं प्राणादिक पांच वेष्याला हरकत नाही. तेव्हां ‘प्रधानासंबंधानें एक देखील श्रुति प्रमाण मिळत नाहीं’ असें ह्या तीन अधिकरणांवरून सिद्ध झाले. आतां ‘प्रधानाला स्मृति आणि युक्ति प्रमाण आहेत’ असें जें म्हणणे आहे त्याचें खंडन पुढे करण्यांत येईल.]

न संख्योपसंग्रहादपि नानाभावादतिरेकाच ॥ ११ ॥

११. संख्येने (तत्त्वांचा) संग्रह केला आहे या (मुहूर्चा-) वर देखील (प्रधानाला शब्द प्रमाण आहे असें म्हणतां येत) नाही. कारण (तत्त्वे) मिळ भिन्न आहेत; शिवाय, आधिक्य आहे. (३)

अशा रीतीने अजा-मंत्राचा आधार तोडून टाकला तरी पुन्हां दुसऱ्या एका मंत्राच्या आधारावर सांख्य पूर्वपक्ष करण्यास उभा राहतो. तो दुसरा मंत्र असाः—‘ज्यामध्ये पञ्च-जन व आकाश हीं राहतात, तोच आत्मा अमृतसूर्पीं ब्रह्म होय असे मी समजतों; ही गोष्ट मी जाणतो म्हणून मी- (ही) अमृत होय’ (बृ. ४।४।१७). या मंत्रामध्ये ‘पञ्च’ हा शब्द दोनदा आलेला दृष्टीस पडतो, त्यावरून

एक 'पञ्च' (हा) संख्या- (वाचक शब्द) दुसऱ्या 'पञ्च' या संख्यावाचक शब्दाचें विशेषण आहे असें समजते. तेव्हां या दोन 'पञ्च' शब्दांचा पांच पंचकल्या न्हणजे पंचवीस असा अर्थ होतो. तेव्हां, या पंचवीस संख्येला जितक्या वस्तूंची आकांक्षा आहे तितकीच मूलतत्त्वे सांख्यांनी गणिली आहेत. उदा०—'मूलकारण (म्हणजे प्रधान) हें (कोणाचेच) कार्य नव्हे; महत् वगैरे सौत (तत्त्वे) कारणे असून कायें- (ही) आहेत; सोळी (तत्त्वे) हीं कायें- (च) आहेत; व पुरुष हा कारण- (ही नाही) व कायें- (ही) नाही' (सां. का. ३) वरील श्रुतीमध्ये जी 'पंचवीस' हीं संख्या सांगितली आहे त्या संख्येने या स्मृतीमध्ये जीं पंचवीस मूलतत्त्वे सांगितलीं आहेत त्यांचा संप्रह केला आहे. यावरून प्रधान वगैरे तत्त्वे मानण्याला श्रुतीचा आधार आहे असे अर्यात् सिद्ध होते. या पूर्वपक्षावर आमचे उत्तरः— संख्येने (तत्त्वांचा) संप्रह केला आहे या मुद्यावरही 'प्रधान वगैरेना 'शब्द' प्रमाण आहे' ही गोष्ट सिद्ध करण्याची आशा बाळगूळ नका. कां? कारण, 'तत्त्वे भिन्न भिन्न आहेत; ' म्हणजे सांख्यांनी मानलेल्या पंचवीस तत्त्वांपैकी, प्रत्येक तत्त्व इतरांपासून अगदी भिन्न आहे. या पंचवीस तत्त्वांमध्ये पांच पांच तत्त्वांना साधारण असा एकडी धर्म नाहीं कीं जेंगेनरून या पंचवीस संख्येचे 'पांचा पांचाचे' असें पांच विभाग करितां येतीलै. परस्परांपासून भिन्न असलेल्या वस्तूंमध्ये (दोहोंदोहोंना किंवा तिहींतिहींना साधारण असा.) एखादा धर्म असल्यावांचून त्या वस्तूंचा दोहोंदोहोंचा किंवा तिहींतिहींचा विभाग करितां येत नाहीं. आतां, तू म्हणशील कीं ज्याप्रमाणे 'पांच आणि सात वर्षे इंद्राने पाऊस पाऊला

१. महत्, अहंकार, आणि तन्मात्रा म्हणजे पृथिवी वगैरे स्थूल पंचमहाभूतांची मूलकारणभूत अशीं जीं सूक्ष्म पंचमहाभूते तीं, मिळून एकंदर सात होते. त्यापैकीं महत्तत्त्व हें अहंकाराचें कारण आहे, अहंकार हा सात्त्विक आणि तामस असा दोन प्रकारचा आहे. त्यापैकीं सात्त्विक अहंकार हा अकरा इंद्रियांचे कारण आहे आणि तामस अहंकार हा पञ्चतन्मात्रांचे कारण आहे. पञ्चतन्मात्रा ह्या स्थूल पञ्चमहाभूतांची कारणे आहेत. त्याप्रमाणेच, महत्तस्य हें प्रधानांचे कार्य आहे; अहंकार हें महत्तत्त्वांचे कार्य आहे, आणि तन्मात्रा ह्या अहंकारांची कार्ये आहेत.

२. पृथ्वी वगैरे स्थूल महाभूते पांच, ज्ञानेत्रिये पांच, कर्मेत्रिये पांच आणि मन, मिळून सोळा तत्त्वे होतात. त्यापैकीं स्थूल भूते तन्मात्रांचीं कार्ये आहेत. वाकीचीं अकरा तत्त्वे सात्त्विक अहंकारांचीं कार्ये आहेत.

३. आणि श्रुतीमध्ये पूर्वपक्षयाच्या म्हणण्याप्रमाणे पंचवीस तत्त्वे सांगितलीं आहेत असे मानले. तरी 'पञ्च पञ्चजन' ह्या शब्दांनी पांचापांचाचा एक एक विभाग असे पंचविषाणे पोच विभाग दाखविलेले होत आहेत. वास्तविक पाहतां, 'पञ्च पञ्चजन' या शब्दांचा अर्थ निराळाच आहे हे पुढे स्पष्ट होईल.

नाहीं' या वाक्यात बारा वर्षे वृष्टि नव्हती असें सांगितले अँहे, त्याप्रशाणे येथे (पञ्च पञ्चजन या शब्दामध्ये) पंचवीस ही संख्या अवयवांच्या द्वारानें सांगितली आहे; तर हेही तुळ्ये म्हणणे जुळत नाही. या म्हणण्यावर दोष हाच की, त्या म्हणण्याप्रमाणे लक्षणी मानावी लागते. शिवाय, (पञ्च पञ्चजन या शब्दामध्ये) जो दुसरा 'पञ्च' शब्द आहे त्याचा 'जन' या शब्दार्थी समास झाला आहे. कारण 'पञ्चजन' शब्दाला जो पारिभाषिक स्वर आहे त्यावरून 'पञ्च-जन' हा एक शब्द आहे असें निश्चित होते. शिवाय 'पञ्चपञ्चजनांच्या (कर्मामध्ये उद्युक्त जें यंत्र त्याकरितां मी) तुळ्ये (ग्रहण करतीं)' (तै. सं. १६।२।२) या अन्य वाक्यामध्ये 'पञ्चजन' हें एक पद आहे, त्याला एक स्वर आहे व एक विभक्ति आहे असें समजतें. (तेव्हां तेथे जसा 'पञ्चजन' हा एक सामासिक शब्द घेतला आहे तसाच येथेही घ्यावा हें बरोबर आहे.) तेव्हां पञ्चजन हा सामासिक शब्द असल्यामुळे 'पञ्च पञ्च' ही पञ्च शब्दाची द्विरुक्ति आहे असें म्हणतां येत नाहीं; व म्हणून 'पञ्च पञ्च' याचा दोन पंचकड्या असा अर्थ घेतां येत

४. येथे एका धर्माने पांच वर्षे सारखीं आहेत; आणि एका धर्माने सात वर्षे सारखीं आहेत असें मुळीच म्हणतां येत नाहीं, फक्त पांच व सात या शब्दांचे बारा ही संख्या दाख-विष्णाविषयीच तात्पर्य आहे.

५. 'पंचवीस' असें स्पष्ट म्हणावयाचे सोङ्गन दोन 'पञ्च' शब्दार्थीं पंचवीस संख्या दाखविणें ही गौण रीति होय, हिलाच लक्षण स्थृणतात. आतां जेथे एसादा शब्द मुख्यार्थाने लागतो तेथे तो गौणार्थाने घेणे बरोबर नाहीं.

६. व्याकरणाच्या नियमावरून सिद्ध झालेला. एका शब्दामध्ये एकच स्वर उदाच असतो असा व्याकरणाचा साधारण नियम आहे. आतां, जर येथे पञ्च आणि जन या शब्दांचा समास नसता, तर त्या दोन शब्दामध्ये दोन उदाच स्वर पाहिजे होते; म्हणजे पूर्वीच्या पञ्च या शब्दामध्ये जसा 'प' हा उदाच आहे तसाच पुढील 'पञ्च' या शब्दामध्येही 'प' हा उदाच पाहिजे होता. पण तसे स्वर हा मंत्रामध्ये नाहीत. फक्त पञ्चजन ह्या चार अक्षरांपैकी शेवटचा 'न' हा उदाच आहे. त्यावरून पुढील 'पञ्च' शब्दाचा आणि 'जन' शब्दाचा समास होऊन पंचजन एवढा एकच शब्द आहे असें सिद्ध होते.

७. यजमानाने हातांत आज्ञ्य घेतेवेळी त्या आज्याला उद्देशून हा मंत्र गृहणावयाचा आहे. ह्याचा अर्थ:- विशेष प्रकारच्या पांच देवतांना उद्देशून कर्म करण्यांत यंत्राप्रमाणे सदोदित उद्युक्त जे माझे शरीर तें नीट रहावै याकरितां मी तुला (आज्याला) हातांत घेतो.

८. संस्कृतामध्ये विशेषणाचा जर विशेषणादीं समास नसेल तर त्या विशेषणापुढे विभक्ति दृष्टीस पडते. तेव्हां तेथे जर पुढील पञ्च शब्दाच्या जन शब्दार्थीं समास नसता तर पूर्वीच्या 'पञ्च' या शब्दाची जशी 'पञ्चानां' ही बष्टी विभक्ति दृष्टीस पडते तशी पुढील 'पञ्च' शब्दालाही पाहिजे होती. ती न करतां 'पञ्चजनानां' अशी 'पञ्चजन' शब्दाला एकच विभक्ति होतीस पडते. यावरून 'पञ्चजन' हा सामासिक एक शब्द आहे असें सिद्ध होते.

नाहीं. तसेच, एक 'पञ्च' हा संख्यावाचक शब्द दुसऱ्या 'पञ्च' या संख्यावाचक शब्दाचे विशेषणही होत नाही. कारण, एका विशेषणाचा दुसऱ्या विशेषणाशी अन्वय होत नाही. आतां तू असे म्हणदील कीं ज्याप्रमाणे 'पांच पंचपाळी' या शब्दावरून पंचवीस पाळ्यांचा बोध होतो, त्याप्रमाणे पांच या संख्येने युक्त जे जन त्यांच्याशीच पुढ्हां पांच या संख्येचा अन्वय झाला आहे; अशा रीतीने पञ्च पञ्च-जन या शब्दापासून पंचवीस या संख्येचा बोध होतो. पण हे तुझे म्हणणे बरोबर नाही. 'पंच-पाळे' (हा समाहार-द्विगु समास असल्यामुळे) या शब्दापासून 'पांच पाळ्यांचा समाहार' हा अर्थ विवक्षित आहे. आता हे समाहार म्ह. पंचगाळी किती आहेत अशी आकांक्षा उत्पन्न होते; म्हणून पांच हा शब्द पंचपाळे या शब्दाला विशेषण दिले आहे तें बरोबरच आहे. परंतु 'पञ्च-जन' (हा समाहार-द्विगु समास नसल्यामुळे) या शब्दापासूनच अगोदर (समासाचा बोध न होतां) निरनिराक्ष्या पांच जनांचा बोध होतो, तेव्हां हे किती जन आहेत अशी येथे मागून आकांक्षा उत्पन्न होत नसल्यामुळे 'पञ्च' हा शब्द 'पञ्च-जन' या शब्दाचे विशेषण आहे असे मानतां येत नाही. आणि जरी 'पञ्च' हा शब्द विशेषण आहे असे मानले तरी तो शब्द पञ्च हा संख्यावाचक विशेषणाचेच विशेषण आहे असे मानले पाहिजे व असे मानण्यांत दोष आहे तो वैरे सांगितलाच आहे. तेव्हां यावरून 'पञ्च पञ्च-जन' हा शब्द (सांख्यांनी मानलेली) 'पंचवीस मूळतत्त्वे' हा अभिप्रायाने येथे घातला आहे असे सिद्ध होत नाही. शिवाय, 'आधिक्य आहे' म्हणूनही हा शब्द 'पंचवीस मूळतत्त्वे' या अभिप्रायाने घातला आहे असे म्हणतां येत नाही. 'पञ्च-जन' या वाक्यामध्ये आत्मा आणि आकाश या दोहोचा पृथक् निर्देश केला असल्यामुळे त्या वाक्यांत सांगितलेली तसेच पंचवीस या संख्येहून अधिक होतात.

९. शिवाय, कदाचित् दोन 'पञ्च' शब्दांचा दोन पंचकडथा असा अर्थ घेतला तरी स्था दोन 'पञ्च' शब्दपैकी एक 'पञ्च' शब्द दुसऱ्या 'पञ्च' शब्दाचे विशेषण नसल्यामुळे निरनिराक्ष्या दोन पंचकडथा म्हणजे एकंदर दहा असाच अर्थ होईल. आतां, जर पहिला 'पञ्च' शब्द दुसऱ्या 'पञ्च' शब्दाचे विशेषण आहे असे मानले तर मात्र 'पंचकडथा-च्या पंचकडथा' असा अन्वय होऊन एकंदर पंचवीस असा अर्थ होईल. पण पहिला 'पञ्च' शब्द दुसऱ्या 'पञ्च' शब्दाचे विशेषण आहे असे म्हणतां येत नाही हे पुढेच स्पष्ट सांगितले आहे.

१०. उदा०—'एक काळी गाय आण' या वाक्यांत 'गाय' हे विशेष्य आहे व 'एक' आणि 'काळी' ही दोन विशेषणे आहेत. आतां 'एक' या विशेषणाचा अन्वय 'काळी' या विशेषणाशी होत नाही; तर 'गाय' या विशेष्याशी होतो. तसेच येथी 'पञ्च' या विशेषणाचा अन्वय पुढील 'पञ्च' या विशेषणाशी होत नाही, तर 'जन' या विशेष्याशी होतो.

११. एका विशेषणाचा दुसऱ्या विशेषणाशी अन्वय होत नाही असे पूर्वी सांगितले आहे.

प्रथमतः आत्म्याचा ‘पञ्च पञ्चजनांची राहण्याची जाग’ या रूपानें या वाक्यांत निर्देश केला आहे. कारण ‘ज्यामध्ये’ हें सप्तम्यन्त सर्वनाम उया वस्तूचा परामर्श करतें ती वस्तू आत्माच होय असें ‘तोच आत्मा असें मी मानतो’ या वाक्यावरून समजतें. आतां, आत्मा म्हणजे (सांख्यांनी मानलेला) चेतन पुरुष होय. आणि त्याचा तर (त्यामध्ये राहणाऱ्या) पंचवीस मूलतत्त्वांमध्ये अंतर्भूत झाला आहे. तेव्हां त्या पुरुषाचा एकदां ‘राहणारा’ आणि एकदां ‘रहावयाची जागा’ अशा दोन रूपांनी निर्देश करणे बरोबर नाही. आतां, ‘आत्मा’ शब्दाचा पुरुषाद्वान निराळा कांहीं पदार्थ असा अर्थ घेतला तर (तो सविसावा होत असल्यामुळे) मूलतत्त्वांची संख्या पंचवीसाद्वान जास्त होईल. अशा रीतीने मूलतत्त्वे पंचवीस आहेत या सिद्धांताला बाध येईल. तसेच ‘(ज्यामध्ये) आकाश राहतें’ या वाक्यांत, पंचवीस मूलतत्त्वांमध्ये अंतर्भूत झालेल्या आकाशाचा जो पृथक् निर्देश केला आहे तो बरोबर लागणार नाही. ‘आकाश’ या शब्दानें एका निराळ्याच मूलतत्त्वांचे ग्रहण केले असतां जो दोष येतो तो वर सांगितलाच आहे. शिवाय, तुसती संख्या सांगितली आहे एवढ्यावरून जीं पंचवीस मूलतत्त्वे श्रुतीमध्ये कोठेच सांगितली नाहीत त्या मूलतत्त्वाचा त्या संख्येने संग्रह केला आहे असें कसें ध्यानांत येईल? कारण, ‘जन’ या शब्दाची ‘मूलतत्त्वे’ या अर्थीं रुढि नाही; आणि सांख्यांच्या मूलतत्त्वांद्वान अन्य कोणत्या तरी पंचवीस वस्तूचा संग्रह केला तरी देखील पंचवीस ही संख्या जुळेल. (शंका:—) तर मग ‘पञ्च पञ्च-जन’ या शब्दाचा तुम्ही कसा अर्थ करतां? उत्तरः—‘दिशा- (वाचक) आणि संख्या- (वाचक शब्द) यांचा ‘संज्ञा’ या अर्थीं पुढील शब्दाशीं समास होतो’ (पा. सू. २-१-५०) असा पाणिनीचा एक नियम आहे. त्या नियमाला अनुसरून ‘पञ्च’ या शब्दाचा ‘जन’ शब्दाशीं समास होऊन ‘पञ्चजन’ अशी संज्ञा सिद्ध होते. तेव्हां ‘पञ्चजन’ या शब्दानें ज्यांना ‘पञ्चजन’ ही रुढ संज्ञा आहे अशा वस्तू येथे विवक्षित आहेत; सांख्यांची मूलतत्त्वे विवक्षित नाहीत. आतां, त्या (पञ्चजननामक) वस्तू किती आहेत अशी आकांक्षा उत्पन्न होते; अहणून पुन्हां हा शब्द पञ्चजन शब्दाला जोडला आहे; म्हणजे उयाप्रमाणे सप्तमि सात आहेत त्याप्रमाणे पञ्चजननामक वस्तू पांच आहेत असा अर्थ होय. (११)

आतां त्या पञ्चजननामक वस्तू कोणत्या? या प्रश्नाचे उत्तर (सूत्रकार) देतोत :—

प्राणादयो वाक्यशेषात् ॥ १२ ॥

१२ प्राण वैरे (हेच पञ्चजननामक पदार्थ होत असें) वाक्य-
शेषावरून (समजतें). (३)

‘ उयामध्ये ‘पञ्च पञ्चजन’ राहतात’ या मंत्राच्या पुढील मंत्रांत ब्रह्माच्या त्वरूपांचे आविष्करण करण्याकरितां प्राण वैरे पांच पदार्थांचा निर्देश केला आहे :—

‘ जे प्राणाच्या प्राणाला, आणि चक्षुच्या चक्षुला, आणि श्रोत्राच्या श्रोत्राला, (आणि) अन्नाच्या अन्नाला, (आणि) मनाच्या मनाला जाणतात (त्यांना ब्रह्माचा निश्चय करतां येतो^१) ’ (वृ. ४।४।१८). तेव्हां या वाक्यशेषांत सांगितलेले प्राण वैरे पदार्थं च ‘पञ्चजन’ या शब्दानें येये विवक्षित आहेत; कारण तेच पदार्थ ह्या प्रकृत वाक्याच्या जवळ आहेत. पण प्राण वैरेना ‘जन’ हा शब्द कसा लावतां येईल असे विचारशील तर आम्हीही (उलट) विचारतों कीं (तुझ्या) मूळतत्त्वांना तरी ‘जन’ हा शब्द कसा लावतां येईल ? तेव्हा ‘जन’ या शब्दाचा प्रसिद्ध अर्थ तुम्हांआम्हांला दोघांनाही सारखाच टाकला पाहिजे, आतां, ‘जन’ या शब्दानें प्राण वैरे पदार्थ घेण्याला वाक्यशेष आम्हांला अनुकूल आहे. शिवाय, प्राण वैरेचा जनार्थी संबंध असल्यामुळे प्राण वैरेना ‘जन’ हा शब्द (लक्षणेने) लावतां येतो. शिवाय ‘जन’ या अर्थाचा ‘पुरुष’ हा शब्द प्राण वैरेना लावलेला पुढील वाक्यांत आढळतो :—‘ ते हे पांच ब्रह्मपुरुष होत ’ (छा. ३।१३।६). ‘ प्राण हाच पिता, प्राण हीच माता ’ (छा. ७।१५।१) इत्यादि ब्राह्मणवाक्यांही आहे. समासाच्या योगाने ‘पञ्चजन’ या वर्ण-समुदायाला रुढि आहे असे मानणे विरुद्ध होत नाही. शंका :— पण (‘पञ्चजन’ शब्दाचा प्राण वैरे या अर्थी) पूर्वीचा प्रयोग नसतांना त्या शब्दाची त्या अर्थी रुढि आहे असे कसें म्हणतां येईल ? उत्तर :— ‘ उद्दिद ’ वैरे शब्दांप्रमाणे (तसें म्हणण्यास कांही हरकत नाही). वाक्यांत एखादा अप्रसिद्ध अर्थाचा शब्द धातला असेल तर ज्याचा अर्थ प्रसिद्ध आहे अशा दुसऱ्या शब्दाच्या सांनिध्यामुळे त्या शब्दाचा त्या प्रसिद्ध अर्थार्थी संबद्ध असा कांही अर्थ आहे असा निश्चय करतां येतो. उदाहरणार्थ :—

१. कारण जो प्राणाचा प्राण, जे चक्षुचे चक्षु वैरे, तेच ब्रह्म होय.
२. जे राजवाढंयामध्ये द्वारांवर राजाचे पुरुष असतात तसे ह्या शरीरामध्ये पांच प्राण हे हृदयांत असणाऱ्या ब्रह्माचे पुरुष होत.

३. ह्या वाक्यामध्ये आई, वाप, भाऊ वैरे सर्व प्राणच आहेत असे सांगितले असल्या. मुळे सर्व जन हे प्राणच आहेत असे सिद्ध होते.

४. येये शंकाकाराचें असे म्हणणे आहे की प्राण वैरेना ‘जन’ हा शब्द लक्षणेने लावणे घरेवर नाही. योगार्थानें तो शब्द प्रधान वैरेना चांगल्या तन्हेने लागतो. ‘जन’ या शब्द-मध्ये ‘जन’ धातू आहे त्याचा ‘उत्पत्ति’ असा अर्थ आहे. जेव्हां प्रधान उत्पत्त करते म्हणून ते जन होय इत्यादि. यावर उत्तर असे आहे कीं जन शब्दाचा ‘पञ्च’ शब्दार्थी समाप्त होऊन त्याला एक रुद्धर्थ प्राप्त झाला आहे. उदा० अश्वकर्ण (घोडशाचा कान) या सामालिक शब्दाला एक ‘वनस्पति’ असा रुद्धर्थ प्राप्त होतो. तेव्हां या रुद्धर्थाने ‘पञ्चजन’ शब्द प्राण वैरेना चांगल्या तन्हेने लावतां येतो.

पुढील वाक्ये पहा :—‘ उद्दिद् याग कर्तवा, ’ ‘ तो यूपाचे छेद्दन करतो, ’ ‘ तो वेदी करतो. ’ त्याप्रमाणेच या ‘ पञ्चजन’ शब्दाचा देखील वरील पाणिनीच्या नियमाभन्यें समास होऊन, तो ‘ संज्ञाशब्द’ आहे असें निश्चित ज्ञाल्यावर ही संज्ञा कोणाची अशी आकांक्षा उत्पन्न झाली असतां, जवळच वाक्यशेषांत सांगितलेले जं ग्राण वैरे पदार्थ त्यांचीच ‘ पञ्चजन’ ही संज्ञा आहे असें निश्चित होतें. ‘ पञ्चजन’ म्हणजे ‘ देव, पितर, गंधर्व, असुर आणि राक्षस’ असा कांहीं लोकांनी अर्थ केला आहे. दुसऱ्या कांहीं लोकांनी त्या शब्दाचा ‘ चार जाती व पांचवा निषाद’ असा अर्थ घेतला आहे. श्रुतीमध्ये कांहीं ठिकाणी ‘ पञ्चजन’ शब्दाचा प्रज्ञा या अर्थी प्रयोग आढळतो. उदाहरणार्थ :—‘ पञ्चजन’ नामक प्रजेने’ (क्र. सं. ८।५३।७). तेव्हां या तीन अर्थांपैकी कोणताही अर्थ घेतला तरी हरकत नाही. आतां सूत्रकारांनी या शब्दाचा वाक्यशेषावरून ‘ ग्राण वैरे’ हा अर्थ घ्यावा असें म्हटले आहे; याचे कारण सांख्यांची पंचवीस मूळतत्त्वे येथे विवक्षित नाहीत एवढेच सांगण्याचा त्यांचा येथे मुद्दा आहे. (१२)

शंका :—माध्यंदिन शाखेच्या मर्तीं ‘ पञ्चजन’ या शब्दानें प्राण वैरे घेतां येतील; कारण त्या शाखेच्या पाठामध्ये अन (हा पांचवा पदार्थ) प्राण वैरे पदार्थवरोबर सांगितला आहे; पण काण्व शाखेच्या मर्तीं ‘ पञ्चजन’ शब्दानें प्राण वैरे कसें घेतां येतील ? कारण, त्या शाखेच्या पाठामध्ये प्राण वैरे पदार्थवरोबर अन (हा पांचवा पदार्थ) सांगितला नाही. या शंकेवर सूत्रकार उत्तर देतात :—

ज्योतिषैकेषामसत्यं ॥ १३ ॥

१३. एका (शाखे-) च्या (मर्तीं) अन जरी (सांगितलें)
नाहीं, तरी ज्योति (सांगितली) असल्यामुळे (पांच संख्या
पूर्ण होते). (३)

काण्व शाखेच्या पाठामध्ये ‘ अन ’ हा पदार्थ जरी सांगितला नाहीं तरी ‘ ज्योति ’ हा पदार्थ सांगितला असल्यामुळे त्यांच्या मर्तीं पांच ही संख्या पूर्ण होते. काण्वांच्या पाठामध्येही ‘ ज्यामध्ये पञ्च पञ्च-जन ’ या मंत्राच्या मागच्या मंत्रात ब्रह्माच्या

५. येथे ‘ याग ’ क्षा शब्दावरून ‘ उद्दिद् ’ हैं एक प्रकारच्या यशाचे नांव आहे असें सिद्ध होतें.

६. येथे ‘ छेदन करतो ’ क्षा क्रियापदावरून ‘ शूप ’ म्हणजे छेदन करण्यास योग्य असा लाकडाचा कांहीं तरी पदार्थ आहे असें सिद्ध होतें.

७. येथे ‘ करतो ’ क्षा क्रियापदावरून ‘ वेदि ’ शब्दाचा ‘ करण्यास योग्य असें स्थंडिल ’ हा अर्थ आहे असें समजतें.

८. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार जाती. निषाद म्हणजे चांडाळ.

स्वरूपाचे आविष्करण करण्याकरितांच 'ज्योति' या पदार्थाचा निर्देश केला आहे. उदा०—: ज्योतींची ज्योत (अशा) त्या (ब्रह्मा-) ला देव (भजतात).^१ शंका:— दोन्ही शाखांच्या पाठामध्ये 'ज्योति' हा पदार्थ सारखाच सांगितला असून एका शाखेचे लोक एकाच मंत्रामध्ये पांच ही संख्या पूर्ण करण्याकरितां त्या ज्योतीचे ग्रहण करतात, पण दुसऱ्या शाखेचे लोक त्याच मंत्रामध्ये त्या ज्योतीचे ग्रहण करीत नाहीत, असें कां? उत्तर:—अपेक्षा भिन्न आहेत म्हणून. माघ्यंदिन शाखेब्यालोकांना 'पञ्चजन' हा शब्द लावण्याकरितां प्राण वौरे पांच पदार्थ एकाच मंत्रांत मिळत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या मंत्रांत सांगितलेल्या ज्योतींची जसूर नाही. परंतु काण्व शाखेतील लोकांना (पांच पदार्थ). मिळत नसल्यामुळे त्यांना ज्योतींची जसूर आहे. तेव्हां अपेक्षा भिन्न असल्यामुळे मंत्र जरी एकच आहे तरी त्या मंत्रामध्ये कांही लोक ज्योतीचे ग्रहण करतात व दुसरे ग्रहण करीत नाहीत. ज्याप्रमाणे 'अतिरात्र' नामक याग जरी एकच आहे तरी श्रुतींची वचने भिन्न असल्यामुळे कांही लोक त्या यागामध्ये बोडशीचे ग्रहण करतात व कांही लोक ग्रहण करीत नाहीत; त्याप्रमाणेच हैं होय. तेव्हां अशा रीतीने प्रधानाला श्रुति मुळींच प्रमाण नाही असें आम्ही सिद्ध केले. आतां 'प्रधानाला सृष्टि आणि युक्ति हीं प्रमाण आहेत' या विधानाचे आम्ही पुढे खंडन करू. (१३)

[आतां येथून चौथ्या अधिकरणाला आरंभ क्षाला आहे. ह्या अधिकरणामध्ये चौदावै आणि पंधरावै अशी दोन सूत्रे आहेत. सारांश:—(सू. १४) आरंभी ब्रह्माचे लक्षण सांगितलें; नंतर 'ब्रह्माचेंच प्रतिपादन करण्याविषयीं सर्व वेदांतवाक्यांचे तात्पर्य आहे' असें सिद्ध केलें; व पुढे 'प्रधान जंगाचे कारण नव्हे' हैं सांगितलें. आतां पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें आहे कीं ब्रह्म हैं जगाचे कारण नाही. जर ब्रह्म जगाचे कारण असते, तर श्रुतीमध्ये जगाच्या उत्पत्तीचे जें अनेक ठिकाणी अनेक तन्हांनी वर्णन केले आहे तें केले नसते. कांही ठिकाणी 'आत्म्यापासून आकाश उत्पन्न क्षाले' असें सांगितलें आहे. कांही ठिकाणी 'त्या (आत्म्या-) नैं तेज उत्पन्न केले' असें सांगितलें आहे. कांही ठिकाणी 'त्या (आत्म्या-) नैं प्राण उत्पन्न केला' असें म्हटलें आहे. कांही ठिकाणी तर त्या (आत्म्या-) नैं हे लोक उत्पन्न केले अशी एकदमच जगाची उत्पत्ति वर्णिली आहे. एक दोन ठिकाणी तर, 'हैं पूर्वीं असत् होते' नंतर सत् क्षाले' असें सांगितलें आहे. तसेच, कांही ठिकाणी 'हैं पूर्वीं असत् होते ह्या म्हणण्याचे खंडन करून हैं पूर्वीं सतत होते' असें ठरविलें आहे. एका ठिकाणी तर 'हैं जग आपले आपनच नांवारूपाला आले' अशी आपोआपच जगाची उत्पत्ति वर्णिली आहे. याप्रमाणे श्रुतीमध्ये अनेक तन्हा सांगितल्या आहेत. तेव्हां अशा रीतीने श्रुतींचा परस्परांशीं विरोध येत असल्यामुळे त्या श्रुतींधरून 'जगाचे कारण ब्रह्म आहे' असें ठरविले बरोबर नाही; तर सृष्टि आणि यांवरून 'प्रधान वौरे निराळे कांही तरी जगाचे कारण आहे' असें

१. 'बोडशी' हैं एका सोम-पात्राचे नांव आहे. 'अतिरात्रामध्ये त्या पात्राचे ग्रहण करावै' असें एक वचन आहे; व 'अतिरात्रामध्ये त्या पात्राचे ग्रहण करू नये' असें दुसरेही वचन आहे.

ठरविणे हैं बरें. यावर सिद्धांत्याचें उत्तरः—‘आरंभी आकाश उत्पन्न झाले’ असें एका ठिकाणी सांगितले, ‘आरंभी तेज उत्पन्न झाले’ असें दुसऱ्या ठिकाणी सांगितले, इत्यादि प्रकारांनी जो तूं श्रुतीमध्ये परस्पर-विरोध दाखविला आहे, तो कार्यरूपी म्हणजे उत्पन्न झालेली जी सृष्टि तिच्या संबंधानें होय. पण, कारणासंबंधानें श्रुतीमध्ये कोठेही विरोध नाही. जगाचें कारण हैं, जसें एका ठिकाणी सांगितले आहे तरेच तें इतर ठिकाणीही सांगितलेले आढळते. तेव्हां कार्यासंबंधानें श्रुतीमध्ये विरोध आहे म्हणून ‘श्रुतीमध्ये सांगितलेले कारणच बरोबर नाही’ हैं म्हणें रास्त नव्हे. वास्तविक रीतीने ‘कार्यासंबंधानें देखील श्रुतीमध्ये विरोध नाही’ हैं पुढे आम्ही अ. २ पा. ३ यामध्ये सांगू. शिवाय, सृष्टीसंबंधानें विरोध असला तरी देखील हरकत नाही. कारण, ‘सृष्टीचें वर्णन करणे’ हा श्रुतीचा उद्देश नाही. ‘सृष्टीच्या ज्ञानानें पुरुषार्थ प्राप्त होतो’ असें मुळीच म्हणतां येत नाही. कारण, ‘पुरुषार्थ हा ब्रह्मज्ञानापासूनच प्राप्त होतो’ असें श्रुतीवृूतनच सिद्ध होत आहे, व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे. कारण ‘मीच असंसारी आत्मा आहे’ असा अनुभव आला असतां सर्व संसाराची साहजिकच निवृत्ति होते. शंका:—‘हैं पूर्वी असत् (म्हणजे शून्य) होते’ असें एका ठिकाणी सांगितले आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी त्या शून्यवादानें खंडन करून ‘हैं पूर्वी सतत्त्व होते’ असें सांगितले आहे. तेव्हां कारणासंबंधानें देखील श्रुतीमध्ये विरोध आहे’ असें समजेते. उत्तरः—(सू. १५) ‘हैं सतत्त्व होते’ असें जै मत सांगितले आहे, तेंच बरोबर आहे. आतां ‘असत् होते’ असें जै मत सांगितले आहे, तेथे ‘असत्’ हा शब्द खन्या रीतीने न लावतां गौण रीतीने लाविला आहे. तेव्हां ‘असत्’ म्हणजे ‘असतासारखें’ असें समजावें. कारण, हैं जग नांवारूपाला येण्यापूर्वी नसल्यासारखेंच होते. ‘अशा रीतीनेच असत् शब्द लाविला पाहिजे’ असें प्रकरणावृूतन सिद्ध होते. कारण, मागून सताचेंच प्रकरण चालूं झाले आहे. ‘तेव्हां हैं पूर्वी असतत्त्व होते असें काहीं लोक बोलतात’ या छांदोग्य उपनिषदांतील श्रुतीमध्ये ‘श्रुतिसिद्ध असें दुसरें एक खरें मत सांगितले आहे’ असें समजूं नये. कारण क्रियेविषयी ‘कोणी ती क्रिया करितो, कोणी ती करीत नाही’ अशा दोन तन्हा संभवतात. पण सिद्ध वस्तुसंबंधानें दोन तन्हा संभवत नाहीत. कारण होऊन गेलेली गोष्ट कोणत्या तरी एकाच तच्छेने झालेली असेते. तेव्हां तिच्याविषयी ‘दोन्ही मतें खरीच आहेत’ असें म्हणतां येत नाही. तरेच, ‘हैं जग पूर्वी अव्यक्त होते; तें नांवारूपांनी व्यक्त झाले’ हा बृहदारण्यक उपनिषदांतील श्रुतीवृूतन ‘हैं जग आपोआप उत्पन्न झाले’ असें समजूं नये; तर ‘तें परमात्म्यानें उत्पन्न केले’ असेंच समजावें. म्हणूनच ‘तो ह्या कार्यामध्ये शिरला आहे’ हा पुढील वाक्यामध्ये ‘तो’ ह्या सर्वनामानें परमात्म्याचा जो परामर्श केला आहे तो करितां येतो. आतां येथे ‘परमात्म्याहून दुसऱ्याच कोणाचा तरी परामर्श करितां येईल’ असें मात्र म्हणूं नये. कारण, ‘जो ह्या कार्यामध्ये शिरलेला आहे; तो चेतनच आहे’ असें त्याच्याच पुढील वाक्यावृूतन स्पष्ट होत आहे; शिवाय ‘घट पट वगैरे लहानसे पदार्थ देखील आपोआप नांवारूपाला येत नाहीत’ असा आपणाला हल्ळीं अनुभव येतो. मग ‘एवढे मोठे थोरले जग आपोआपच उत्पन्न झाले’ असें कसें बरें म्हणतां येईल? कारण, अनुभवाच्या विषद्ध कल्पना करितां येत नाही. शिवाय, ‘परमात्म्यानें हैं जग उत्पन्न केले’ असें छांदोग्य उपनिषदावृूतन स्पष्टच होत आहे. शंका:—जर हैं जग आपोआप उत्पन्न झाले नाही, तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये ‘आपोआप उत्पन्न झाले’ अशा अर्थीचा ‘तें जग नांवारूपांनी व्यक्त झाले’ असा प्रयोग कां केला? ‘तें जग नांवारूपांनी व्यक्त केले’ असें कां म्हटले नाही? उत्तरः—

असा प्रयोग करण्याचा हेतु इतकाच कीं, जरी हें जग वास्तविक रीतीने आपोआप उत्पन्न क्षाले नाहीं, तरी तें आपोआप उत्पन्न क्षाल्यासारखेंच आहे. कारण, हें जग उत्पन्न करतेवेळी परमात्म्याला कांहींच श्रम पडले नाहींत. अथवा ‘हें जग नांवांरूपांनी व्यक्त क्षाले’ याचा अर्थ ‘परमात्म्याच्या योगानें तें नांवांरूपांनी व्यक्त क्षाले’ असा समजावा, म्हणजे कांहींच शंका राहत नाहीं.]

कारणत्वेन चाकाशादिषु यथाव्यपदिष्टोऽतः ॥ १४ ॥

१४ आकाश वैगैरेंचे (ब्रह्म) कारण आहे याविषर्या (श्रुतींचा विरोध नाहीं). कारण जशा रूपानें (तें ब्रह्म एका श्रुतीत) सांगितले आहे, तशाच रूपानें तें (इतर श्रुतीप्रध्ये) सांगितले आहे. (४)

येथपर्यंत ब्रह्माचे लक्षण काय तें सांगितले. तसेच सर्व वेदांतवाक्यांचे ब्रह्म हें एकच तात्पर्य आहे असे प्रतिपादन केले. तसेच, प्रधानाला शब्द प्रमाण नाहीं हीही गोष्ट सिद्ध केली. आतां येथे दुसरी एक शंका येते :—जगाच्या उत्पत्ति वैगैरेंचे ब्रह्म कारण आहे ही गोष्ट सिद्ध करतां येत नाहीं. तसेच सर्व वेदांत वाक्यांचे ब्रह्म हें एकच तात्पर्य आहे हीही गोष्ट सिद्ध करतां येत नाहीं. कां? कारण, विरोध दृष्टीस पडतो. प्रत्येक वेदांतामध्ये क्रम वैगैरेंच्या वैचित्र्यामुळे भिन्न भिन्न प्रकारची सृष्टि वर्णिली आहे. क्वचित् स्थळीं आकाशापासून सृष्टीचा आरंभ आहे असें वर्णन केले आहे. उदा० :—‘आत्म्यापासून आकाश उत्पन्न क्षाले’ (तै० २।१). क्वचित् स्थळीं तेजापासून सृष्टीचा आरंभ वर्णिला आहे. उदा० :—‘त्यानें तेज उत्पन्न कें’ (छा. ६।२।३). क्वचित् स्थळीं प्राणापासून सृष्टीचा आरंभ सांगितला आहे. उदा० —‘त्यानें प्राण उत्पन्न केला; आणि प्राणापासून श्रद्धा’ (प्र. ६।४). क्वचित् स्थळीं क्रमावांचून (सर्व). लोकांची उत्पत्ति वर्णिली आहे. उदा० —‘त्यानें स्वर्ग-(लोक), अंतरिक्ष-(लोक), मर्त्य-(लोक), पाताळ-(लोक) है लोक उत्पन्न केले’ (ऐ. आ. ४।१।२ ऐ. उ. १।२). त्याप्रमाणेंच क्वचित् स्थळीं असतापासून सृष्टि झाली असें सांगितले आहे. उदा० —‘हें पूर्वीं खरोखर असत् होतें; त्यापासून सत् उत्पन्न क्षाले’ (तै० २।७). आणि ‘हें पूर्वीं असतच होतें; तें स्रुत क्षाले; तें व्यक्त क्षाले’ (छा. ३।१।९।१). क्वचित् स्थळीं असतापासून सृष्टि झाली या मताचे तिराकरण करून सतापासून सृष्टि झाली हें मत सांगितले आहे :—‘आतां कांहीं (लोक) म्हणतात—हें पूर्वीं असतच होतें’ असा उपक्रम करून पुढे असें म्हटले आहे :—‘तो म्हणाला :—परंतु हे सोम्य! असें कसें होईल? असतापासून सत् कसें उत्पन्न होईल?’

१. वैगैरे शब्दानें ‘अक्रम’ ध्यावा, याच पातांतील शोळ २१—२२ पहा.

२. शून्यापासून.

हे सोम्य हैं पूर्वीं सतत्त्व होते' (छां० ६।२।१-२), कवित स्थर्णीं जगाची उत्पत्ति आपोआप ज्ञाली असे म्हटले आहे :—‘ते हैं (जग) त्या वेळी खरोखर अव्यक्त होते; ते नामरूपांच्या योगानेच व्यक्त झाले’ (बृ० १।४।७). तेव्हां अशा रीतीने श्रुतीचा अनेक तन्हेने विरोध असल्यामुळे व सिद्ध वस्तूच्या संबंधाने विकल्प संभवत नसंल्यामुळे ब्रह्म जगाचे कारण आहे या गोष्टीचा निश्चय करण्याला वेदांत वाक्ये प्रमाणभूत धरणे बरोबर नाहीं; तर स्मृति आणि न्याय या प्रमाणांवरून दुसरेच (प्रधान वैगेरे) जगाचे कारण मानणे रास्त आहे. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर :— आकाश वैगेरे जे पदार्थ उत्पन्न झाले आहेत त्यांच्या (उत्पत्तीच्या) क्रम वैगेरसंबंधाने जरी वेदान्त-वाक्यांचा विरोध आहे तरी त्या उत्पत्तीच्या कर्त्यासंबंधाने मुळीच विरोध नाहीं. कशावरून ? अशावरून कीं (एका श्रुतीमध्ये) ज्या रूपाने ब्रह्म वर्णिले आहे त्याच रूपाने ते (इतर श्रुतीत) वर्णिले आहे. एका वेदान्तामध्ये ब्रह्म जसे म्हणजे ‘सर्वज्ञ, सर्वेश्वर, सर्वात्मक, अद्वितीय आणि जगाचे कारण’ अशा रूपाने वर्णिले आहे तसेच ते इतर वेदान्तामध्येही वर्णिले आहे. उदा०—‘सत्य-(रूप) ज्ञान-(रूप) आणि अनंत असे ब्रह्म’ (तै. २।१) या वाक्यांत जो ‘ज्ञान’ शब्द आला आहे त्याच्यावरून, तसेच पुढे ‘त्या ब्रह्माने इच्छा केली’ (तै. २।६) असे म्हटले आहे त्याच्यावरून, ब्रह्म चेतन आहे असे सुचिविले आहे. तसेच पुढे ‘(जगाचा कर्ता) दुसन्यावर अवलंबून नाहीं’, असे म्हटल्यावरून जगाचे कारण ईश्वरच आहे असे सांगितले आहे. तसेच, पुढे त्या ईश्वरालाच ‘आत्मा’ हा शब्द लावला आहे त्याच्यावरून व तो शरीर वैगेरे अनेक कोशांच्या आंत राहतो असे म्हटल्यावरून तो (ईश्वर) सर्वांचा प्रत्यगात्मा आहे असे निश्चित केले आहे. तसेच ‘मी पुष्कळ न्हावें; मी प्रजा उत्पन्न करावी’ (तै. २।६) या वाक्यांत ‘आत्मा पुष्कळ झाला’ असे सांगितल्यावरून उत्पन्न होणारीं कायें उत्पन्न करणाऱ्याहून भिन्न नाहीत असे सांगितले आहे. तसेच ‘जे हैं सर्व आहे ते त्याने उत्पन्न केले’, (तै. २।६) या वाक्यांत ‘त्याने सर्व जग निर्माण केले’, असे सांगितल्यावरून ‘सृष्टीच्या पूर्वीं तो कर्ता अद्वितीय होता’, असे सांगितले आहे. ज्या प्रकारचे ब्रह्म जगाचे कारण म्हणून येथे सांगितले आहे त्याच प्रकारचे ब्रह्म (जगाचे कारण म्हणून) इतर ठिकाणीही

३. नामरूपांच्या योगाने जग कोणी एकाने व्यक्त केले असै येथे म्हटले नाहीं; तर जग व्यक्त झाले म्हणजे आपोआप व्यक्त झाले असै म्हटले आहे.

४. उत्पन्न झालेली वस्तु कोणत्या तरी एकाच तन्हेने उत्पन्न झालेली असते. तेव्हां श्रुतीने जगाची भिन्न भिन्न तन्हेने उत्पत्ति सांगणे बरोबर नाहीं.

५. आणि अज्ञा रीतीने वेदान्तवाक्यांमध्ये विरोध येत असल्यामुळे त्या वेदान्तवाक्याचे ब्रह्म हैं एकच तात्पर्य आहे असैही म्हणै बरोबर नाहीं.

६. कारण, ज्ञान आणि इच्छा हे धर्म चेतनालाच संभवतात.

७. कारण, ईश्वर दुसन्यावर अवलंबून नसतो.

सांगितले आहे. उदा.—‘हे सोम्य ! हें पूर्वी एकच आणि अद्वितीय असे सतच होते. त्याने विचार केला :— मी पुष्कळ छ्हावें, मी प्रजा उत्पन्न करावी. त्याने तेज उपन्न केले’ (छा. ६।२।१-३). तसेच, ‘हें पूर्वी एक आत्माच होता. हर्षणारे असे दुसरे कांहीच नव्हते. त्याने विचार केला :— मी लोकांना उत्पन्न करावे’ (ऐ. १।१). तेहां अशा तह्येने जगाच्या कारणाचे स्वरूप काय ? या गोष्टीचे निरूपण करणाऱ्या सर्व वेदान्त-वाक्यांचा (कारणासंबंधाने एकमेकांशी) मुळीच विरोध नाही. फक्त सृष्टीसंबंधाने वेदान्त-वाक्यांचा विरोध दृष्टीस पडतो. उदा०—क्वचित् स्थळी सृष्टीचा आरंभ आकाशापासून आहे असे म्हटले आहे; क्वचित् स्थळी तेजापासून आहे असे म्हटले आहे इत्यादि. परंतु सृष्टीच्या संबंधाने श्रुतीचा विरोध आहे म्हणून ज्या ब्रह्मरूप कारणाविषयी सर्व वेदान्त-वाक्यांचे ऐकमत्य दृष्टीस पडते ते ब्रह्म-रूप कारण देखील श्रुतीमध्ये विवक्षित नाही असे म्हणतां येत नीही. कारण तसे म्हटले तर अतिग्रसंगै होईल. शिवाय सृष्टीसंबंधाने जो श्रुतीचा विरोध दृष्टीस पडतो त्याचा परिहार आचार्य पुढे ‘आकाश (उत्पन्न झाले) नाही; कारण श्रुतीत (तसे) सांगितले नाही’ (अ.२ पा.३ सू.१) या सूत्राला आरंभ करून करतील. (वास्तविक रीतीने पाहिले असतां) सृष्टीसंबंधाने जरी श्रुतीचा विरोध असला तरी हरकत नाही कारण, ‘सृष्टीचे वर्णन करणे’ हा श्रुतीचा उद्देश नाही; (मृणजे) सृष्टि वैगैरे जे विषय श्रुतीमध्ये विस्ताराने वर्णिले आढळतात त्याविषयी श्रुतीचे (खरोखर) तात्पर्य नाही. कारण त्या विषयावर अवलंबून कोणताच पुरुषार्थ सिद्ध झालेला दृष्टीस पडत नाही, किंवा श्रुतीत सांगितला नाही. तसेच (त्या विषयावर अवलंबून एखादा पुरुषार्थ सिद्ध होतो) अशी कल्पनाही करतां येत नाही. कारण (सृष्टि-विषयक) वाक्यांची ब्रह्म-विषयक वाक्यांशी एकवाक्यता आहे असे उपक्रम आणि उपसंहार यांवरून समजतो. ‘सृष्टि वैगैरे विषय ब्रह्मज्ञानाकारितां होत’ असे श्रुतीत सांगितले आहे. उदा० ‘हे सोम्य ! पृथ्वीपि अंकुरावरून (त्या

८. ‘हलणारे’ या शब्दाने हलणारे आणि न हलणारे असे दोन्ही प्रकारचे जगध्यावे.

९. आणि ज्याअर्थी वेदान्तवाक्यांचे ब्रह्मरूप कारणाविषयी ऐकमत्य आहे त्याअर्थी त्या वेदान्तवाक्यांचे ब्रह्म हें एकच तात्पर्य आहे असे म्हणण्यास कांही हरकत नाही.

१०. एका वस्तूविषयी संशय आहे म्हणून निश्चित अशा दुसऱ्या वस्तूविषयी संशय घरणे वरोबर नाही. कारण, तसे केले तर कोणताच व्यवहार सिद्धीस जाणार नाही. प्रत्येक मनुष्याला जगांतील काही वस्तूविषयी संशय असणारच. मग एका वस्तूविषयी संशय असल्या-मुळे त्याला सर्वच वस्तू संशयित आहेत असे मानावे लागेल. फार तर काय, पण तुम्हांला श्रुतीविषयी संशय उत्पन्न झाल्यामुळे सृष्टि देखील संशयितच आहे असे म्हणावे लागेल. मग प्रधान जगाचे कारण आहे हें तुमचेच मत तुम्हांला सिद्ध करतां येणार नाही.

११. मृणजे सृष्टिविषयक वाक्ये स्वतंत्र नसून ती ब्रह्मविषयक वाक्यांना अंगभूत आहेत असे.

अंकुराचें) जें उदकरूप मूळ तें शोधून काढ. हे सोम्य ! उदकरूप अंकुरावरून तेजरूप मूळ शोधून काढ. हे सोम्य ! तेजरूप अंकुरावरून सतरूप मूळ शोधून कीढै ' (छां. ६।८।४). तसेच श्रीमध्ये मृत्तिका वगैरेचे दृष्टांत दिलेले आढळतात त्यावरून ' कार्य कारणाहून भिन्न नाही ' हीच गोष्ट सांगण्याकरितां सृष्टि वगैरे विषयांचे श्रुतीमध्ये वर्णन केले आहे असें समजते. श्रुतिसंप्रदाय जाणणाऱ्या लोकांचेही असेच मत आहे :— ' मृत्तिका, लोखंड, ठिणगी वगैरे (दृष्टांतांच्या साहाय्या-) नें जें सृष्टीचे भिन्न भिन्न तज्ज्वेने वर्णन केले आहे तें (ब्रह्मज्ञान) प्राप्त होण्याला साधन म्हणून केले आहे. (परंतु वारतविक रीतीने ब्रह्माचे ठिकाणी) भेद मुळीच नाही ' (गौ. का. ३।१५). परंतु ' ब्रह्मज्ञानाला फल आहे असें श्रुतीत (स्पष्ट) सांगितले ' अंहेः— ' ब्रह्मवेत्ता पर (असें जें ब्रह्म त्या-) प्रत प्राप्त होतो ' (तै. २।१) ' आत्मवेत्ता शोक-(रूपी सागर) तरून जातो ' (छां. ७।१।३). ' त्या (आत्म्या-) लाच जाणून (मनुष्य) मृत्यूच्या तडाळ्यांतून सुटतो ' (श्रे. ३।८). शिवाय, ह्या फलाचा प्रत्यक्ष अनुभवच आहे. कारण, ' तें तू आहेस ' या वाक्यावरून ' आत्मा असंसारी आहे ' असें ज्ञान झाले म्हणजे ' आत्मा मंसारी आहे ' ही भ्रांति नाहीशी होते. (१४)

आतां ' हें पूर्वी खरोखर असत् होतें ' इत्यादि वाक्यांत कारणासंबंधानें श्रुतीचा विरोध दृष्टीस पडतो असें जें म्हटले आहे त्याचे खंडन करणे अवश्य आहे. म्हणून त्या खंडनाला आम्ही आतां आरंभ करतो :—

समाकर्षात् ॥ १५ ॥

१५ (पुढील वाक्यांत ब्रह्माचाच) संबंध असत्यामुळे (मागील वाक्यांत असत् म्हणजे ब्रह्मच होय). (४)

' हें पूर्वी खरोखर असत् होतें ' (तै. २।७) या वाक्यांत स्वरूपरहित असें असतच जगाचे कारण म्हणून सांगितले आहे असें म्हणतां येत नाही. कारण, ' जो

१२. सदूप जें जगाचे कारण (म्ह. ब्रह्म) तें शोधून काढ म्हणजे त्याचे शान करून घे.

१३. उदा.:—घटरूप कार्य मृत्तिकारूप कारणाहून भिन्न नाही. कारण, घट हा मृत्तिकेचा केलेला असत्यामुळे त्याचे मृत्तिका हेंच स्वरूप होय. तसेच जगरूपी कार्य ब्रह्मरूपी कारणाहून भिन्न नाही.

१४. सृष्टि जरी भिन्न आहे तरी.

१५. जरी सृष्टीच्या ज्ञानाला श्रुतीमध्ये फल सांगितले नाही तरी.

१६. यावरून ब्रह्मज्ञान हीच श्रुतीमध्ये मुख्य गोष्ट आहे, सृष्टिज्ञान ही मुख्य गोष्ट नाही असें सिद्ध होतें. कारण मुख्य गोष्टीलाच फल सांगितलेले असतें.

ब्रह्म असदूप आहे असें जाणतो तो (त्यामुळे स्वतः) असदूपच होतो; आणि जो ब्रह्म सदूप आहे असें जाणतो तो त्यामुळे (स्वतः) सदूप होतो असें (ब्रह्मवेत्ते) मानतात' (तै. २।६।१) या मागील वाक्यांत ब्रह्म असत् आहे या मताचे निरसन करून तें सत् आहे असें ठरविलें आहे, पुढे अन्नमथ वौरे अनेक कोशांच्या द्वारानें तें सर्व पदार्थांचा अंतरात्मा आहे असें ठरविलें आहे. नंतर पुढे ' ल्यानें इच्छा केली ' या वाक्यांत त्याच प्रकृत ब्रह्माच्या संबंधानें ' ही विस्तृत सृष्टि त्याच्यापासून उत्पन्न झाली ' असें सांगून पुढे ' त्यालाच (विद्वान् लोक) सत्य असें म्हणतात' या वाक्यांत त्या ब्रह्माचाच उपसंहार केला आहे. नंतर पुढे त्याच प्रकृत विषयाच्या संबंधानें ' हे पूर्वी खरोखर असत् होतें ' हा मंत्र दाखल केला आहे. आतां, या वाक्यांत स्वरूपरहित असें असतच विवक्षित आहे असें मानलें तर एका विषयाच्या संबंधानें दाखल केलेल्या वाक्यांत दुसऱ्याच विषयाचे प्रतिपादन केले असल्यामुळे (पुढील) वाक्य (मागील वाक्याशी) असंबद्ध होईल. यावरून असें समजले पाहिजे कीं सामान्यतः ' नामरूपांनी व्यक्त झालेली वस्तु ' या अर्थीं सत् शब्द प्रसिद्ध आहे, व (उत्पत्तीच्या पूर्वी) ब्रह्म नामरूपांनी व्यक्त झालेले नव्हतें या गोष्टीला अनुलक्ष्यून सदूप ब्रह्माच उत्पत्तीच्या पूर्वी ' असत् ' होतें असें गौण रीतीनें म्हटलें आहे. ' हे पूर्वी असतच होतें ' (छां. ३।१९।१) हे वाक्यही अशाच रीतीने लावावें. कारण, तें वाक्यही ' तें सत् होतें ' (छां. ३।१९।१) या पुढील वाक्यांतील सदूप ब्रह्माच्या संबंधानेच सांगितलें आहे. कारण, त्या वाक्यांतील असत् शब्दाचा जर ' शून्य ' असा अर्थ घेतला तर ' तें सत् होतें ' हे वाक्य कोणाच्या संबंधानें आले आहे असें म्हणतां येईल ? तसेच, ' आतां कांहीं (लोक) म्हणतातः—हे पूर्वी असतच होतें ' (छां. ६।२।१) या वाक्यांत ' कांहीं लोकांचे हे मत आहे ' असें जें म्हटलें आहे त्याचा देखील एका भिन्न शाखेतील लोकांचे हे मत आहे असा अभिग्राय नाही. कारण, क्रियेच्या संबंधानें जसा विकल्प संभवतो तसा सिद्ध वस्तूच्या संबंधानें विकल्प संभवत नाही. तेहां यावरून श्रुतीला संमत असलेला जो सद्वैद त्याच्या दृढीकरणार्थच कांहीं मंद बुद्धीच्या लोकांनी कलिपलेला हा जो असद्वाद त्याचा उपन्यास करून ल्याचे निरसन या वाक्यांत श्रुतीने केले आहे असें समजावें. तसेच ' तें जग त्या वेळी अच्यक्त होतें तें नामरूपांच्या योगानें व्यक्त झाले ' (बृ. १।४।७) या वाक्यांत देखील ' कर्त्यावांचून जग व्यक्त झाले आहे ' असें सांगितले

१. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विश्वानमय, आणि आनंदमय ह्या पांच कोशांच्या.

२. जी गोष्ट करावयाची आहे त्या गोष्टीसंबंधानें ती करावी किंवा न करावी, तसेच, या तन्हेने करावी किंवा त्या तन्हेने करावी असे विकल्प संभवतात. पण सिद्ध वस्तुसंबंधानें अमव्याच्या मतानें ती अशी आहे किंवा तमव्याच्या मतानें ती अशी आहे असे विकल्प संभवत नाहीत.

३. सदूप ब्रह्म जगाचे कारण आहे असा वाद.

शां. भा....४५

नाहीं; कारण ‘तो हा ह्या (कार्या—) मध्ये नस्ताच्या टोंकापर्यंत शिरला आहे ’ (वृ. १४।७) या वाक्यांत ‘व्यक्त ज्ञालेल्या कार्यामध्ये प्रवेश केला आहे ’ असें कर्त्यासंबंधानेच म्हटले आहे. कर्त्यावांचून जगाची व्यक्ति ज्ञाली असें मानले तर ह्या वाक्याशीं संबद्ध असें जें ‘तो शिरला आहे ’ हें पुढलेच वाक्य त्या वाक्यामध्ये ‘तो ’ हें सर्वनाम कोणच्या शिरणाच्या वस्तूसंबंधाने घातले आहे असें म्हणतां येईल ? अंगाणी ‘पाहतांना त्याला डोळा म्हणतात, ऐकतांना कान म्हणतात, मनन करतांना मन म्हणतात ’ (वृ. १४।७) या पुढील श्रुतीवरून चेतन अशा आत्म्याचाच शरीरामध्ये प्रवेश सांगितला आहे असें सिद्ध होते. शिवाय, ज्याप्रमाणे नामसूपांनी व्यक्त होणारे जग कर्त्याच्या देखरेखीखालीं हल्लीं व्यक्त होते त्याप्रमाणेच सृष्टीच्या आरंभीही तें जग कर्त्याच्या देखरेखीखालींच व्यक्त ज्ञाले असें समजले पाहेजे. कारण, अनुभवाच्या विरुद्ध एखादी कल्पना करणे बरोबर नाहीं. ‘या जीवरूप आत्म्याच्या योगाने (पदार्थामध्ये) प्रवेश करून मला नामरूपे व्यक्त करूं दे ’ (छा. ६।३।२) ही दुसरी श्रुतीही जगाची उत्पत्ति कर्त्याच्या देखरेखीखालींच ज्ञाली आहे असें दाखविते. आतां, परमेश्वर जर जगाचा कर्ता आहे तर ‘व्याक्रियते ’ (जग स्वतः व्यक्त होते) हा प्रयोग कसा घातला आहे असें म्हणाल तर परमेश्वराने जग सहज व्यक्त केले या गोष्टीला अनुलक्ष्यूनच हा कर्मकर्तरि-प्रयोगीं घातला आहे असें समजावै. ज्याप्रमाणे शेतकरी शेताचैव पूर्णपूर्णे छेदन करीत असूनही ‘शेत स्वतः छिन होते ’ असा प्रयोगीं होतो त्याप्रमाणेच वरील प्रयोग होय. अथवा ‘व्याक्रियते ’ (जग व्यक्त केले जाते) हा कर्मणि-प्रयोगच जाणावा (म्हणजे ‘कोणाकडून तरी व्यक्त केले जाते ’ अशा रीतीने) व्यक्त करणारा कोणी-तरी आहे असें अर्थात् सिद्ध होते. ज्याप्रमाणे ‘ग्राम प्राम केला जातो ’ या वाक्यांत प्राप्त करणारा कोणीतरी कर्ता आहे असें अर्थात् सिद्ध होते, त्याप्रमाणेच वरील वाक्यांत होय. (१५)

४. आतां ज्याने प्रवेश केला आहे तो आत्माच आहे असें कशावरून ? या शंकेचे हैं उत्तर आहे.

५. शरीरामध्ये प्रवेश करणाच्याला.

६. सकर्मक प्रयोगामधील कर्माचा ‘कर्ता ’ या रूपाने ज्या प्रयोगामध्ये निर्देश केलेला असतो त्या प्रयोगाला ‘कर्मकर्तरि प्रयोग ’ म्हणतात. उदा.—‘तो जग व्यक्त करतो ’ या सकर्मक प्रयोगामध्ये ‘जग ’ हें कर्म आहे. तेंच ‘जग व्यक्त होते ’ या प्रयोगामध्ये कर्ता केले आहे. म्हणून याला कर्मकर्तरि प्रयोग म्हणतात. जी क्रिया कर्त्याच्या हातून-(च पण) अनायासानें घडते तेथें ‘जणूं काय ती क्रिया कर्त्यानें केलीच नाही ’ असें दाखविण्याकरितां हा कर्मकर्तरि प्रयोग घालतात.

७. शेताचैव छेदन करतांना शेतकाच्याला आयास पडले नाहीत असा ह्या प्रयोगाचा अभिप्राय समजावा.

[आतां येथून पांचव्या अधिकरणाला आरंभ शाळा आहे. हा अधिकरणामध्ये सोळाव्या सूत्रापासून अठराव्या सूत्रापर्यंत तीन सूत्रे आहेत. सारांशः—(सू. १६) कौषीतकि ब्राह्मणामध्ये ‘जो हा पुरुषांचा कर्ता, इतकेच नाहीं, तर हें ज्याचे कर्म, तो जाणावयास योग्य आहे’ असें वर्णन केले आहे. त्या ठिकाणीं जाणावयास योग्य म्हणून जो सांगितला आहे तो जीवात्मा आहे, किंवा मुख्य प्राण आहे, किंवा परमात्मा आहे असा संशय येतो. आतां येथे पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें आहे की, हा मुख्य प्राण आहे. कारण, ‘हें ज्याचे कर्म’ असें हा श्रुतीमध्ये म्हटले आहे. आतां चलनवलनाला कर्म म्हणतात. आणि तो तर मुख्य प्राणाचाच धर्म होय. शिवाय, पुढील वाक्यामध्ये ‘प्राण’ हा शब्द स्पष्टच दृष्टीस पडत आहे. शंका:—सूर्यमंडल, चंद्रमंडल वैगैरे ठिकाणीं असणाऱ्या पुरुषांचे मार्गे वर्णन केले आहे. आणि येथे ‘हा पुरुषांचा कर्ता’ असें म्हटले आहे. आतां प्राण हा पुरुषांचा कर्ता होत नाही. तेव्हां येथे प्राण घेतां येत नाही. उत्तरः—‘प्राण हाच एक देव आहे; बाकी सर्व देव त्याच्या विभूती आहेत’ असें बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितले असल्यामुळे ‘सूर्य वैगैरे सर्व देवता प्राणाच्याच एक प्रकारच्या अवस्था आहेत’ असें सिद्ध होते. तेव्हां ‘हा पुरुषांचा प्राण कर्ता आहे’ असें म्हणण्यास कांही हरकत नाही. अथवा, जो जाणावयास योग्य म्हणून सांगितला आहे, तो जीवात्माच असावा. कारण तो देखील भर्माधर्मलप कर्म करणारा आहे; आणि तो सूर्यमंडल वैगैरेमध्ये असणाऱ्या पुरुषांचा कर्ताही आहे. कारण, सूर्य वैगैरे देवता हा जीवांची उपभोग घेण्याची साधने आहेत. तेव्हां अर्थातच ती साधने जीवाच्या अदृष्टानेच उत्पन्न झालेलीं असलीं पाहिजेत. शिवाय, जाणावयास योग्य अशा खा पुरुषांसंबंधाने पुढे जी माहिती दिली आहे, तिच्यामध्ये जीवाचे चिन्ह उपलब्ध होत आहे. कारण ‘निद्रित भनुव्याचे प्राण चालू असतांनाही त्याला हांका मारलेल्या ऐकू येत नाहीत. तेव्हा प्राण हा भोक्ता नाही तर जीवात्माच भोक्ता आहे’ असें पुढे सांगितले आहे. तरीच, त्याच्या पुढेही ‘हा जीवात्मा हा आदित्य वैगैरे आत्म्यासहर्वर्तमान चैन करतो’ असें सांगितले आहे. आतां पुढील वाक्यामध्ये जो ‘प्राण’ हा शब्द दृष्टीस पडत आहे, तो देखील जीवात्माच प्राण धारण करणारा असल्यामुळे लक्षणे जीवाच्याला लावितां येतो. तेव्हां जीवात्मा किंवा मुख्य प्राण या दोहोपैकी कोणी तरी एक येथे घेतां येईल; पण परमात्मा मात्र घेतां येत नाही. कारण त्याचे कांहीच चिन्ह येथे दृष्टीस पडत नाही. यावर सिद्धांताचे म्हणणे असें आहे की, प्रकरणावरून येथे परमात्माच घेतला पाहिजे कारण, आरंभी वालाकी हा ग्रन्थ सांगण्याकरितां म्हणून प्रवृत्त शाळा; आणि त्याने सूर्यमंडल वैगैरेमध्ये असणाऱ्या अशा भलस्याच पुरुषांचे वर्णन केले. तेव्हां तुं खोटें बोलतो स अशी त्या वालाकीची अजात-शत्रूने निदा करून आपण ब्रह्म सांगण्याकरितां प्रवृत्त शाळा. तेव्हां अर्थातच त्या अजातशत्रूने सांगितलेला जो हा जाणावयास योग्य असा पुरुष तो परमात्माच असला पाहिजे. शिवाय, जरी सूर्यमंडल वैगैरेमध्ये असणारे पुरुष हे जीवाच्या अदृष्टाने उत्पन्न झाले आहेत, तरी ते जीवाने उत्पन्न केले नाहीत, तर त्याना उत्पन्न करणारा असा एक परमात्माच आहे. शिवाय, येथे ‘कर्म’ या शब्दाने चलनवलन किंवा धर्म-अधर्म हे घेतां येत नाहीत. कारण, त्या अर्थाचा स्पष्ट शब्द नाही. शिवाय, से मार्गे सांगितलेले नाहीत. आणि येथे तर ‘हें ज्याचे कर्म’ असें म्हटले असल्यामुळे मार्गे सांगितलेलीकीच कांही तरी ‘कर्म’ शब्दाने घेतले पाहिजे. आतां ‘हें’ या शब्दाने ‘हा पुरुषांचा कर्ता’ हा मार्गील वाक्यामध्ये सांगितलेले सूर्यमंडल वैगैरेमध्ये असणारे पुरुषही घेतां येत नाहीत. कारण, तसे घेतले

असतां ' हा पुरुषांचा कर्ता ' ह्या मागील वाक्यावरूनच पुरुषाचें कर्तृत्व सिद्ध होते असल्यामुळे ' हैं ज्यांचें कर्म ' हैं वाक्य व्यर्थ होईल. शिवाय, त्या मागील वाक्यामध्ये ' पुरुष ' हा शब्द पुळिणी व अनेकवचनी असल्यामुळे त्या पुरुषांचा नपुंसकठिंगी व एक-वचनी अशा ' हैं ' या शब्दानें परामर्श होणार नाही. तसेच पुरुष उत्पन्न करणें किंवा पुरुषांची उत्पत्ति हैं जें त्या उत्पन्न करण्याचे फल तें ह्या दोहोपैकीं, कोणतेही ' हैं ' या शब्दानें घेतां येत नाही. ' हा पुरुषांचा कर्ता ' ह्या मागील वाक्यामधील ' कर्ता ' ह्या शब्दावरूनच ह्या दोन्ही गोष्टी सिद्ध होत आहेत. तेव्हां ' हैं ' या शब्दानें जगत्त घेतले पाहिजे. कारण, तेंच अवशिष्ट राहिले आहे; आणि डोळ्यासमोरही तेंच आहे. आतां, त्या जगाल ' कर्म ' हा जो शब्द लाविला आहे तो, ' जे केले जाणारें तें कर्म ' अशा अर्थांने लाविला आहे असें समजावें. शंका :—जग हैं मार्गे सांगितले नाहीं, आणि येथे जग या अंथांचा स्पष्ट शब्दही नाहीं. तेव्हां चलन-वलन किंवा धर्म-अधर्म यांप्रमाणे ' हैं ' या सर्वनामानें जगाचा देखील परामर्श करितां येणार नाहीं. उत्तर :—जरी बाकी सर्वे गोष्टी सारख्या आहेत, तरी ' हैं ' या सर्वनामानें जगाचाच परामर्श केला जातो. याचें कारण असें आहे कीं, जग हैं संनिध आहे, कारण तें नेहमी ढोळ्यासमोर आहे. तेव्हां परमात्मा हा बालाकींने सांगितलेल्या पुरुषांचा केवळ कर्ता आहे असें नाहीं, तर ' सर्व जगाचा कर्ता आहे ' असें श्रुतीचे तात्पर्य आहे. हैं समजण्याकरितांच श्रुतीमध्ये ' इतकेंच नाहीं, तर ' हे शब्द घातले आहेत. आतां जरी ' हैं जग ज्यांचे कर्म आहे ' असें म्हटल्यानेंच ' सूर्यमंडल वैगैरेमध्ये असणाऱ्या पुरुषांचा परमात्मा हा कर्ता आहे, हैं सिद्ध होतें, तरी ' तो त्या पुरुषांचा कर्ता आहे ' असें मुद्दाम सांगण्याचा हेतु इतकाच्च कीं, बालाकींने ते पुरुष ब्रह्म म्हणून सांगितले आहेत, पण वास्तविक पाहतां ते ब्रह्म नव्हेत, तर ' ब्रह्म म्हणून जे काय आहे तें त्या पुरुषांनाही उत्पन्न करणारे असें निराळेच आहे ' असें बालाकीच्या ध्यानांत यावें. तात्पर्य— ' जाणण्यास योग्य म्हणून जो सांगितला आहे तो परमात्माच होय ' असें सिद्ध झाले. (सू. १७) आतां, जरी जीव आणि मुख्य प्राण या दोघांची चिन्हां दिसत आहेत, तरी येथे त्यांचे ग्रहण करितां येत नाहीं. कारण, तसें केले असतां जीव, मुख्य प्राण, आणि परमात्मा या तिघांच्या उपासना येथे सांगितल्यासारख्या होतील; आणि तें तर इष्ट नाहीं. कारण, ' हैं प्रकरण ब्रह्मान्या संबंधानेंच चालू आहे ' असें पूर्वसूत्री सांगितलेच आहे; आणि शेवटीं उपसंहार देखील ब्रह्मासंबंधानेंच केला आहे. शंका :— पूर्वी (अ. १ पा. १ अधि. ११ मध्ये) कौषीतकि आद्याणोपनिषदान्या तिसन्या अध्यायांतील एका वाक्यामध्ये जीव आणि प्राण यांच्या संबंधानें शंका घेतली आहे; आणि ' तीन उपासना सांगितल्यासारख्या होतील ' असा दोष दाखवून ' ब्रह्मांचे प्रतिपादन करणारे तें वाक्य आहे ' असें तुम्हीं ठरविले आहे. त्यावरूनच ह्या प्रकृत वाक्याचाही निश्चय होत असल्यामुळे ह्या अधिकरणाला आरंभ करण्याचे कांहीं. कारण दिसत नाहीं. उत्तर :— ' हैं ज्यांचे कर्म ' ह्या वाक्यामध्ये ' हैं ' या शब्दानें कोणतें कर्म ध्यावें ? हा विचार पूर्वी विलक्षुल आला नसल्यामुळे येथे पुनः शंका उत्पन्न होत आहे म्हणून ह्या अधिकरणाला आरंभ केला. आहे. आतां, ' पुढील वाक्यामध्ये स्पष्टच प्राण हा शब्द दृष्टीस पदती ' असें पूर्वपक्षानें जे म्हटले आहे तें खरे आहे. पण त्या प्राण या शब्दाचाच ब्रह्म असा अर्थ घेतला म्हणजे आग्नींवर कांदीच दोष येत नाहीं. आणि ब्रह्म या अर्थी ' प्राण ' या शब्दाचा प्रयोग छांदोग्य उपनिषदामध्ये केलेला आढळत आहे. आतां ' जीवाचा संबंध पुढील वाक्यामध्ये केला आहे ' असें जे जीवांचे खिन्ह दृष्टीस पडतें, तें ' जीव आणि ब्रह्म ईं

एकच आहेत' अशा अभिप्रायानें परमात्म्याचेच आहे असें समजावै. (सू. १८) येथे जैमिनीचे असें मत आहे की, हा जो पुढील वाक्यामध्ये जीवान्ना संबंध केला आहे, तो ग्रन्थाचे शान व्हावै म्हणूनच केला आहे. करण, निद्रित मनुष्याचा प्राण चालू असतानाही ज्याअर्थी त्याला हांका मारलेल्या ऐकूं येत नाहीत त्याअर्थी प्राणाहून जीव निराळा आहे असा निश्चय शाल्यानंतर पुढे 'झोंपेमध्ये हा पुरुष कोठे हेता ? व जागेपणी कोठून परत आला ? ' असा पुन्हां जीवाहून भिन्न अशा वस्तुसंबंधानें प्रश्न केला आहे. जर जीवाचे ग्रतिपादन करणे हाच श्या प्रकरणाचा मुख्य मुद्दा असता तर जीवाहून भिन्न अशा वस्तुसंबंधानें प्रश्न करण्याचे कांहीच कारण नव्हते. तसेच, पुढे हा प्रश्नाचे उत्तर देखील 'झोंपेमध्ये जीव हा परमात्माशी एक होतो, आणि जागेपणी परमात्मापासूनच प्राण वैगेरे सर्व जग उत्पन्न होते' हा वेदान्ताच्या सिद्धांताला अनुसरूनच दिले आहे. हा उत्तरावरुनही 'जीवाहून भिन्न असा परमात्माच येथे जाणण्यास योग्य म्हणून सोंगावयाचा आहे' असें सिद्ध होते. याप्रमाणेच बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा जीवाहून भिन्न अशा परमात्माचे प्रतिपादन केले आहे. एकंदरीत 'हा प्रकृत वाक्यामध्ये जीवात्मा आणि प्राण हे घेतां येत नाहीत' असें सिद्ध झाले. शिवाय, झोंपेमध्ये प्राण चालू असतानाही हांका मारलेल्या त्याला ऐकूं येत नाहीत म्हणून प्राणाहून जीव निराळा आहे असें जे हाच प्रकरणामध्ये सिद्ध केले आहे त्यावरुनही हा प्रकृत वाक्यामध्ये प्राण घेतां येत नाही असें समजावै.]

जगद्वाचित्वात् ॥ १६ ॥

१६ (हे ज्याचे कर्म तें ग्रहच होय.) कारण (कर्म हा शब्द येथे) जगाला लावितां येतो. (५)

कौशीतकि-ब्राह्मणामध्ये बालाकि आणि अजातशत्रु यांचा संवाद चालला असतां असें म्हटले आहे:— 'हे बालाकि ! जो हा पुरुषांचा कर्ता, इतकेच नाही, तर हे (जग) ज्याचे कर्म तोच जाणावयास योग्य आहे ' (कौ. ब्रा. ४।१९), आतां, येथे असा संशय उत्पन्न होतो की या वाक्यांत 'जाणावयास योग्य' या रूपानें जो वर्णिला आहे तो कोण, जीव आहे, किंवा मुख्य-प्राण आहे, किंवा परमात्मा आहे ? मग तुझे काय म्हणणे आहे ? माझे म्हणणे असें की 'जाणावयास योग्य' या रूपानें येथे प्राण वर्णिला आहे. कशावरुन ? अशावरुन की 'हे ज्याचे कर्म' असें या वाक्यांत म्हटले आहे. आणि या चलनवलन-न्यूप कर्माचा प्राण हात्र आश्रय आहे. तसेच 'त्या वेळी तो' हा प्राणाशीच एक होतो' (कौ. ४।२०) या वाक्यशेषामध्ये 'प्राण' हा शब्द दृष्टीस पडतो; आणि हा 'प्राण' शब्द मुख्य प्राण या अर्थीच प्रसिद्ध आहे. तसेच, माझे 'आदित्य-(मंडला-) मध्ये जो हा पुरुष आहे, चंद्र-(मंडला-) मध्ये जो हा पुरुष आहे ' (कौ. ४।३।४) घेरे जे हे पुरुष बालाकीने सांगितले आहेत त्याचा

१. सुषुप्त्ययस्येमांगे.

२. जीव.

देखील प्राणच कर्ता आहे. कारण ' (सर्व देव ज्याच्या विभूती आहेत तो) एक देव कोणता ? प्राण. आणि तो (प्राण-) च तें ब्रह्म होय असें म्हणतात.' (वृ. ३।९।९) या अन्य श्रुतीत सांगितल्यावरून ' आदित्य वैरे देवता प्राणाच्याच विशेष प्रकारव्या अवस्था आहेत ' असें समजतें. किंवा ' जाणावयास योग्य ' या रूपानें येथे जीवच वर्णिला आहे असें मानावें. कारण ' हें ज्याचें कर्म ' या वाक्यात जीवाचेंही धर्मरूप आणि अधर्मरूप कर्म सांगितलें आहे असें म्हणतां येईल. शिवाय, जीव भोक्ता असल्यामुळे तो देखील भोगाला साधनभूत जे हे पुरुष त्यांचा कर्ता होऊं शक्तो. शिवाय, वाक्यशेषामध्ये जीवाचें चिन्ह आढळतें. कारण ' जाणावयास योग्य ' या रूपानें जो पुरुषांचा कर्ता वर्णिला आहे त्याचें ज्ञान व्हावें म्हणून बालाकी अजातशत्रू-जवळ गेला. अजातशत्रूनें त्याला तें ज्ञान प्राप्त करून घावें या इच्छेने एका निद्रित पुरुषा- (जवळ जाऊन त्या-) ला (पुष्कळ) हांका मारिल्या. परंतु त्यानें त्या हांका ऐकिल्या नाहीत. यावरून प्राण वैरे हे भोक्ते नाहीत असें अजातशत्रूनें बालाकीला समजाविले. नंतर त्यानें त्या निद्रित पुरुषाला काठीनें हाल्वूम जागें केले. यावरून प्राण वैरेहून भिन्न जो जीव तोच भोक्ता आहे असें त्यानें बालाकीला समजाविले. तसेच पुढेही जीवाचेंच चिन्ह दृष्टीस पडतें:—उदा०—' ज्याप्रमाणे एखादा धनी आपल्या (चाकर लोकांसह) चैन करतो किंवा चाकर लोक आपल्या धन्या- (च्या जीवा-) वर चैन करतात, त्याप्रमाणेच हा जीवात्मा ह्या (आदित्य वैरे) आत्म्यांसह चैन करतो; तसेच ते आत्मेही ह्या जीवात्म्या- (च्या जीवा-) वर चैन करतीत (कौ. ४।२०). तसेच जीव हा प्राणाचें पोषण करणारा असल्यामुळे (वाक्यशेषामध्ये) त्याला जो प्राण हा शब्द लावला आहे तो बरोबरच अँदै. तेव्हां यावरून असें सिद्ध होतें की प्रकृत वाक्यांत जीव आणि मुख्य प्राण यांपैकीं कोणाचें तरी वर्णन आहे; परमेश्वराचें वर्णन नाही. कारण परमेश्वराचीं चिन्हे येथे दृष्टीस पडत नाहीत. या

३. सूर्य, चंद्र वैरेपासून जीवाला सुखदुःखें होत असल्यामुळे सूर्य, चंद्र वैरे हे जीवाचीं उपयोग घेण्याचीं साधने आहेत. आतां जी जीवाचीं उपभोगाचीं साधने तीं जीवाच्या अटप्पानेच उत्पन्न क्षालीं असल्यामुळे जीव हा अटप्पाच्या द्वारानें सूर्य, चंद्र वैरे पुरुषांचा कर्ता आहे असें म्हणतां येतें.

४. कारण, जीव म्हणजे प्राणच असेल तर निद्रावस्थेमध्ये प्राण होताच. सेव्हां त्यानें निद्रावस्थेमध्ये ओ दिली असती.

५. सूर्यमुळे जीवात्म्याला प्रखर प्रकाश मिळतो, चंद्रामुळे शीतल प्रकाश मिळतो, अशा रीढीनें सूर्य चंद्र वैरे पुरुष जीवाच्या चैनीला साधनीभूत होतात.

६. जीवात्मा जेव्हां यज्ञामध्ये सूर्य वैरेनां आहुती देतो तेव्हां त्या आहुतीच्या योगानें सूर्य वैरेचे उपजीवन होतें. अशा रीढीनें जीवही सूर्य वैरे पुरुषांच्या चैनीला साधनभूत होतो.

७. प्राणाचें पोषण करणाऱ्या जीवाला लक्षणें प्राण असें म्हणतां येतें.

पूर्वपक्षाबर आमचे उत्तर:—जो हा हा पुरुषांचा कर्ता म्हणून येथे वर्णिला आहे तो परमेश्वरच होय. कशावरून ? उपक्रमाच्या सामर्थ्यावरून. या भागामध्ये बालाकीने ‘मी तुला ब्रह्म सांगू काय ?’ (कौ. ४।१) या शब्दांनी अजातशत्रूर्णी संवाद करण्यास उपक्रम केला आहे. नंतर ‘अमुख्य ब्रह्म’ या रूपाने समजले जाणारे असे जे आदित्य- (मंडळ) वर्गे ठिकाणी राहणारे पुरुष ते सांगून तो गप्प बसला. नंतर अजातशत्रूने ‘मी तुला ब्रह्म सांगू काय अशी व्यर्थ प्रौढि मिरवू नकोसे’ (कौ. ४।१९) या शब्दांनी अमुख्य ब्रह्माचे प्रतिपादन करणाऱ्या बालाकीचा अधिक्षेप करून ‘त्या पुरुषांचा कर्ता असा दुसराच कोणी (ब्रह्म या रूपाने) जाणावयास योग्य आहे’ असे सांगितले. आतां हा पुरुषांचा कर्ता देखील जर ‘अमुख्य ब्रह्म’ या रूपाने समजला जाईल, तर जो या भागाचा उपक्रम आहे त्याला बाध येईले. म्हणून हा पुरुषांचा कर्ता परमेश्वरच होय असें सिद्ध होते. शिवाय, ह्या पुरुषांचे स्वतंत्र रीतीने^१ कर्तृत्व परमेश्वरावांचून दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी संभवत नाही. तसेच ‘हे ज्याचे कर्म’ या वाक्यांत देखील चलनवलनरूप अशा किंवा धर्म आणि अधर्मरूप अशा कर्माचा निर्देश केलेला नाही. कारण, या दोहोपैकी एकही कर्म-येथे प्रकृत नाही किंवा स्पष्ट शब्दांनी सांगितले नाही. वरें, ‘कर्म’ या शब्दानें पूर्वीं सांगितलेल्या पुरुषांचाच निर्देश केला आहे अशीही कल्पना करतां येत नाही. कारण ‘ह्या पुरुषांचा कर्ता’ या वाक्यांत त्यांचा निर्देश केलाच आहे; आणि शिवाय कर्म शब्दाचे नपुंसकाळिंगा आणि एकवचन वरील कल्पनेला विरुद्ध असेहेत. वरें, ‘पुरुषांना उत्पन्न करणाऱ्या कर्त्याचा उत्पादनरूप व्यापार हा जो ‘करणे’ या धातूचा अर्थ त्याचा, किंवा त्या (उत्पादनरूप) व्यापाराचे (‘पुरुषांची उत्पत्ति’ हें) जें फल त्याचा, कर्म या शब्दानें निर्देश केला आहे असेही म्हणतां येत नाही. कारण ‘कर्ता’ या शब्दानेच त्या दोहोचे ग्रहण

८. निंदा.

९. बालाकि हा ब्रह्मवेत्ता नव्हे म्हणून त्याची अजातशत्रूने निंदा केली, आणि आपण स्वतः ब्रह्म सांगण्याकरतां प्रवृत्त झाला. आतां जर अजातशत्रूने ब्रह्माचे प्रतिपादन केले नाही तर बालाकि आणि अजातशत्रू हे दोघेही सारखेच होतील; आणि बालाकीची निंदा केलेली व्यर्थ होईल. आणि ब्रह्माचे प्रतिपादन करण्याकरितां प्रवृत्त होऊन ब्रह्माचे प्रतिपादन कोणीच केले नाही असे होईल.

१०. जीव हा ह्या पुरुषांचा अटष्टाच्या द्वाराने कर्ता आहे स्वतंत्र रीतीने नाही. तरेच हे पुरुष जरी प्राणाच्याच अवस्था आहेत तरी ह्यांचा प्राण हा कर्ता गौण होय; स्वतंत्र नव्हे. जरी घट म्हणजे मृत्तिकेचीच एक प्रकारची अवस्था आहे तरी त्या घटाचा स्वतंत्र कर्ता कुंमारच असतो; तसेच हे समजावें.

११. पुरुष हा शब्द पुलिंगी व अनेकवचनी असल्यामुळे ‘कर्म’ या शब्दानें पुरुष वेतां येत नाहीत.

होते.'^२ तेव्हां परिशेषावरून हे जे जग आपल्या संनिधि प्रत्यक्ष दिसते त्याचाच 'हे' या सर्वनामाने निर्देश केला आहे आणि त्या जगालाच 'जे केले जाते तें कर्म' या व्युत्पत्तीला अनुसरून कर्म शब्द लागला आहे. आतां, जग देखील प्रकृत नाही व जगाचा देखील स्पष्ट शब्दानें उळेख केलेला नाही ही गोष्ट खरी आहे, तथापि कोणताच विशेष येथे सांगितला नसल्यामुळे 'हे' या सर्वनामाचा 'सांनिध्य' हा जो सामान्य अर्थ त्याच्या योगाने आपल्या संनिधि असलेल्या सर्व वस्तूचा 'हे' या सर्वनामाने निर्देश केला आहे असे समजले पाहिजे. अमुकच एका विशिष्ट वस्तूचा निर्देश केला आहे असे समजतां येत नाही. कारण, त्या विशिष्ट गोष्टीचे येथे सांनिध्य नाही. शिवाय '(आदित्य वगैरे लोकांतीळ) पुरुष'^३ हा जो जगाचा एका विशिष्ट भाग तो पूर्वी सांगितल्या आहे यावरून आतां ('हे' या शब्दानें) सामान्यतः सर्व जग सांगितले आहे असे निश्चित होते. तेव्हां 'जो जगातील पुरुषरूपी एका विशिष्ट भागाचा कर्ता, अथवा जगातील एका विशिष्ट भागाचा असा विशेष कां म्हणून सांगा, उयाचे सामान्यतः हे समस्त जगच कर्म' असा श्रुतीचा एकंदर अर्थ समजावा. श्रुतीतील 'इतकेच नाही, तर' ह्या शब्दांचे प्रयोजन हे की परमेश्वर जगाच्या एका विशिष्ट भागाचा कर्ता आहे असा समज होऊ नये. आतां (जो ह्या पुरुषांचा कर्ता) असा विशेष सांगण्याचे कारण असे आहे की वालाकीने जे पुरुष 'ब्रह्म ? या समजुतीने सांगितले ते ब्रह्म नाहीत असे दाखवावे. तेव्हां अशा रीतीने 'ब्राह्मणपरिवैजैक'—न्यायाने सामान्यरूपाने व विशेषरूपाने अशा दोन रूपांनी जगाचा कर्ता जाणावयास योग्य आहे असा येथे उपदेश केला आहे; आणि सर्व जगाचा कर्ता परमेश्वरच आहे असे सर्व वेदान्तांमध्ये ठरविले आहे. (१६)

जीवमुख्यप्राणलिङ्गानेति चेत्तद्व्याख्यातम् ॥ १७ ॥

१७ जीव आणि मुख्य प्राण यांची चिन्हे (सांगितली) आहेत म्हणून (परमेश्वर येथे वेतां येत नाही) असे मृणशील तर त्या (म्हणण्या—) चे खंडन केले आहे. (५)

१२. किया, कियेचे फऱ आणि कर्तृत्व ह्या तीन गोष्टी सापेक्ष आहेत. यांपैकी एक नक्ले तर दुसऱ्या असू शकणार नाहीत. किया आणि कियेचे फऱ या दोन गोष्टी असल्यावांचून कर्तृत्व संभवत नाही; म्हणून 'कर्ता' या शब्दानें ह्या दोहोचेही म्रहण होते.

१३. 'ब्राह्मणाना जेऊ घाला आणि परिज्ञाजकांना (संन्याशांना) जेऊ घाला 'ह्या वाक्यामध्ये परिज्ञाजक म्हणजे जरी विशेष प्रकारचे ब्राह्मणच आहेत तरी त्यांचा निराळा उळेख केला आहे. त्याचे तात्पर्य एकही शिल्क न ठेवतां सर्व ब्राह्मणांना जेऊ घाला असे आहे. तेव्हां ब्राह्मण या सामान्य रूपाने आणि परिज्ञाजक या विशेष रूपाने एकंदर सर्व ब्राह्मणांचा संग्रह होतो. यालाच 'ब्राह्मणपरिज्ञाजक न्याय' म्हणतात. त्याप्रमाणेच येथे 'हे' या सामान्य रूपाने आणि 'पुरुष' ह्या विशेष रूपाने जगाचा उळेख केला असल्यामुळे एकंदर सर्वच जग परमासम्याने केले आहे असे सिद्ध होते.

आतां ‘ वाक्यशेषामध्ये जीवाचे चिन्ह आणि मुख्य प्राणाचे चिन्ह सांगितले असल्यामुळे त्या दोहोपैकीं कोणाचे तरी एकाचे प्रहण करणे योग्य आहे, परंतु परमेश्वराचे प्रहण करणे मात्र योग्य नाही ’ असे जे तुं म्हटले आहेस त्याचे खंडन करणे अवश्य आहे. तर मग आम्ही असे सांगतो की, या तुळ्या म्हणण्याचे पहिल्या पादाच्या एकांतिसाब्या सूत्रांतच खंडन केले आहे. (ते खंडन असे:—) तुझे म्हणणे कबूल केले तर एक जीवाची, एक मुख्य प्राणाची व (आम्ही पूर्वसूत्रीं दाखविलेल्या कारणावरून) एक ब्रह्माची अशा तीन उपासना येणे सांगितल्या आहेत असे होईल; व असे होणे तर बरोबर नाही. कारण, उपक्रम आणि उपसंहार यांवरून या सर्व भागाचा ब्रह्म हात्व विषय आहे असे समजते. उपक्रमाचा ‘ब्रह्म’ हा विषय कसा आहे हे तर वर दाखविलेच आहे. आतां, उपसंहाराचा देखील ‘ब्रह्म’ हात्व विषय आहे असे ‘ जो असे जाणतो त्याचे सर्व अनर्थ नाहीसे होऊन त्याला सर्व भूतांमध्ये श्रेष्ठत्वं त्वारौज्य आणि आधिपत्य प्राप्त होतात ’ (कौ. ४।२०) या वाक्यांत अत्यंत उल्कृष्ट फल सांगितले असल्यावरून निश्चित होते. शंका:—असे जर आहे तर मग ब्रतदेन—संवादांतील विषयाचा निर्णय केल्याने या बालाकि—संवादांतील विषयाचाही निर्णय झालाच. (मा हे सूत्र कशाला ?) उत्तर:— (प्रतर्दन—संवादांतील विषयाचा निर्णय झाला तरी) या बालाकि—संवादांतील विषयाचा निर्णय झाला नाही. कारण, ‘ हे ज्याचे कर्म ’ या वाक्यांत ब्रह्म हात्व विषय आहे असे त्या प्रतर्दन—संवादांत ठरविले नाही; म्हणून जीव आणि मुख्य प्राण यांविषयी पुन्हा शंका उत्पन्न होते; त्या शंकेचे निवारण (या सूत्रांत) केले आहे. ‘ मने प्राणाशी बद्ध झाले आहे ’ (छा. ६।८।२) या वाक्यांत प्राण शब्द देखील ‘ब्रह्म’ या अर्थीच योजिलेला दृष्टीस पडतो. तसेच, उपक्रम आणि उपसंहार यांचा ब्रह्म हा विषय असल्यामुळे जी येणे जीवाचीं चिन्हे सांगितलीं आहेत ती देखील ‘ जीव आणि ब्रह्म एकच आहेत ’ या अभिप्रायाने ब्रह्माचीच आहेत असे समजावै. (१७)

अन्यार्थं तु जैमिनिः प्रक्षव्याख्यानाम्यापापि चैवमेके ॥ १८ ॥

१८ परंतु (जीवाचा उल्लेख) निराक्या (कापा—) करितां (आहे)
असे प्रश्नोत्तरावरून जैमिनि (म्हणतो). शिवाय, कांहीं
(लोकां—) चा असाच (पाठ आहे). (५)

-
१. गुणाचे आधिक्य.
 २. दुसऱ्यांच्या अंमलाखालीं नसणे.
 ३. दुसऱ्यावर अंमल करणे.
 ४. हा निर्णय अ. १ पा. १ अधि. ११ यामध्ये केला आहे.
 ५. ‘ वाक्यशेषामध्ये प्राण शब्द हडीस पडतो ’ असे जे पूर्वपक्ष्याने सांगितले आहे त्याचे हे उत्तर आहे.

शिवाय या वाक्याचा जीव हा विषय आहे किंवा ब्रह्म हा विषय आहे याविषयीं वाद करण्याचें कारण नाही. कारण, या वाक्यांत जीवाचा उल्लेख केला आहे असें जरी मानले तरी तो उल्लेख निराळ्या कामाकरितां आहे म्हणजे ब्रह्मज्ञान व्हावें याकरितां आहे असें जैमिनि आचार्यांचे मत आहे. त्यांचे हें मत कशावस्तुन झाले आहे ? प्रश्नोत्तरावस्तु. अजातशत्रूने निदित मनुष्याला जागे करून प्राण वगैरेहून जीव भिन्न आहे असें बालाकीला ज्ञान करून दिल्यावर पुन्हां त्यानें जीवाहून भिन्न अशा वस्तूबद्दल (पुढील वाक्यांत) प्रश्न केलेला दृष्टीस पडतोः—‘ हे बालाकि ! हा पुरुष कोठे निजला होता ? हा पुरुष कोठे होता ? हा पुरुष कोठून (परत) आला ? ’ (कौ. ४।१९). आणि उत्तर देखील (या प्रश्नाला अनुरूप) असेंच दिले आहे:—‘ जेव्हां (हा पुरुष) निजतो तेव्हां तो कोणतेही स्वप्र पाहत नाहीं, त्या वेळीं तो हा प्राणी-शीच एक होतो ’ वैगेर. तसेच, ‘ या आत्म्यापासून सर्व प्राण आपआपल्या स्थानाकडे (जाण्यास) निघतात; प्राणापासून देव आणि देवापासून लोक ’ (कौ. ४। १९।२०). ‘ सुषुमिकालीं जीव परब्रह्माशीं एक होतो, व परब्रह्मापासून प्राण वैगेर (सर्व) जग उत्पन्न होतें, असा वेदान्तांचा सिद्धांत आहे. तेव्हां यावस्तु ज्याचे ठिकाणी हा जीव ज्ञानशूल्यतारूप आणि स्वच्छतारूप निद्रा घेतो म्हणजे जेथेहा जीवाला उपाधीनीं उत्पन्न केलेली जी विशेष प्रकारचीं ज्ञाने तदहित स्वरूप प्राप्त होतें, आणि ज्यापासून तो परत येतो म्हणजे त्या निदेचा भंग होतो तोच परमात्मा येथें ‘ जाणवयास योग्य ’ म्हणून सांगितला आहे असें समजतें. शिवाय, एका शाखेचे म्हणजे वाजसनेयी—शाखेचे लोक या बालाकी आणि अजातशत्रु यांच्या संवादामध्येचं जीवाचा ‘विज्ञानमय’ या शब्दानें स्पष्ट निर्देश करून परमात्मा जीवाहून भिन्न आहे असें (पुढील) प्रश्नांत सुचवतात:—‘ जो हा विज्ञानमय पुरुष तो कोठे होता ? तो कोठून (परत) आला ’ (वृ. २।१।१६). तसेच उत्तरामध्येही हीच गोष्ट सुचविली आहे:—‘ जे हृदयाच्या आंत आकाश आहे त्यामध्ये (हा विज्ञानमय जीव) निद्रा घेतो ’ (वृ. २।१।१७). आतां, ‘आकाश’ हा शब्द परमात्मा या अर्थांचा वाचक आहे असें ‘ ह्या (हृदया—)च्या आंत सूक्ष्म आकाश आहे ’ (छां. ८।१।१) या वाक्यावस्तुन समजतें. पुढें येथे ‘ हे सर्व आत्मे त्या आत्म्यापासून निघतात ’ (वृ. २।१।२०) या वाक्यांत सोपाधिक आंते निराळ्या (आत्म्यां—) पासून निघतात असें सांगून परमात्माच (सर्वांचे) कारण आहे असें ते लोक सुचवतात. निदित मनुष्याला जागा करून प्राण वगैरेहून जीव भिन्न आहे असें जें (अजातशत्रूने येथे) सांगितलें आहे तें ‘ प्रकृत

१. परब्रह्माशीं.

२. निरनिराळे जीवात्मे.

३. निरुपाधिक ब्रह्मापासून.

वाक्याचा प्राण हा विषय आहे' या मताचेही खंडन करण्याला एक ज्यास्त प्रमाण अऱ्हि. (१८)

[आतां येथून सहाच्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. या अधिकरणामध्ये एको-पिसाच्या सूत्रापासून बाविसाच्या सूत्रापर्यंत चार सूत्रे आहेत. सारांशः—(स. १९) वृहदारप्यक उपनिषदामध्ये 'पतीच्या मनोरथाकरितां कांहीं आपल्याला पति प्रिय होत नाहीं, तर आपल्या मनोरथाकरितांच पति प्रिय होतो' इत्यादि सांगून शेवटी 'ज्या आत्म्याकरितां हे सर्व प्रिय होते, तो आत्मा पक्षावा, त्याचे श्रवण करावे' असें वर्णन केले आहे. ह्या ठिकाणी आत्मा म्हणजे जीवात्मा ध्यावा, किंवा परमात्मा ध्यावा, असा संशय येतो. कारण, ज्याला हे सर्व प्रिय होते असें भृष्टल्यावरून 'हा जीवात्मा असावा' असें वाटते. आणि ह्या परमात्म्याच्या ज्ञानानें हे सर्व ज्ञात होते, असें पुढे भृष्टले आहे त्यावरून 'हा परमात्मा असावा' असें वाटते. कारण, परमात्म्याचें ज्ञान ज्ञात्याशिवाय ह्या सर्वांचे ज्ञान होणे शक्य नाहीं. आतां येथे पूर्वपक्षाचे म्हणणे असें आहे कीं, हा जीवात्माच असावा. कारण, ज्याला 'हे सर्व प्रिय होते' असे जे पूर्वी भृष्टले आहे त्या ठिकाणी तर जीवात्म्याचाच उपक्रम केला आहे असें मानले पाहिजे. कारण, कोणतीही गोष्ट प्रिय होणे म्हणजे ती सुखाकरितांच प्रिय होत असते. आणि तें मुख तर जीवात्म्याचाच शरीर व इंद्रिये यांच्याशीं संबंध असल्यामुळे त्याचाच धर्म होय. तेव्हां त्याच्या पुढल्याच वाक्यांत 'आत्मा पहावा' असें जे भृष्टले आहे, त्या ठिकाणी 'आत्मा' या शब्दानें पूर्वी वर्णिलेल्या जीवात्म्याहून दुसरा कसा घेता येईल? तसेच मध्येही 'हे परमात्मरूप मोठे भूत ह्या शरीराबरोबर उत्तिथत होऊन (म्हणजे जीवपणाप्रत प्राप्त होऊन) त्या शरीराच्या मागेमाग नष्ट होते' असें भृष्टले आहे. आतां, जर ह्या प्रकृत वाक्यामध्ये जीवात्म्याचे ग्रहण करावयाचे नसते, तर मध्ये जे हे परमात्म्याला जीवावस्था प्राप्त ज्ञात्याचे वर्णन केले आहे ते केले नसते, तसेच, शेवटीही 'ज्ञात्याला कशाने जाणावे' ह्या वाक्यामध्ये 'ज्ञाता' या शब्दाने जीवाचेंच ग्रहण केले आहे. तेव्हां ह्या प्रकरणाच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी जीवात्म्याचेंच ग्रहण केले असल्यामुळे या प्रकृत वाक्यामध्ये आत्मा म्हणजे जीवात्माच ध्यावा असें सिद्ध झाले. आतां जरी ह्या आत्म्याच्या ज्ञानानें सर्वांचे ज्ञान होते हे म्हणणे संभवत नाहीं तरी तें गौण रीतीने लावितां येईल. कारण, जीवात्मा हा भोक्ता असल्यामुळे त्याचे ज्ञान ज्ञात्याशिवाय इतर सर्व भोग्य वस्तूंचे ज्ञान ज्ञाले तरी त्याचा कांहीं उपयोग नाही. तेव्हां जीवात्म्याचे ज्ञान ज्ञाले तरच सर्व वस्तूंचे ज्ञान ज्ञात्यासारखे होत आहे. यावर सिद्धांत्याचे म्हणणे असें आहे कीं, एकंदर ह्या प्रकरणाचा संदर्भ पाहिला असतां 'आत्मा पहावा' ह्या वाक्यामध्ये आत्मा म्हणजे परमात्माच होय. कारण, आत्मा पहावा हा उपदेश याज्ञवल्यानें मैत्रेयीला केला आहे. आणि तिनें तर 'ज्याच्या योगानें मी अमर होईन तेंच मला सांगा' असें पूर्वी संगितले आहे. आतां, जर 'याज्ञवल्यानें त्या मैत्रेयीला जीवात्म्याचा उपदेश केला' असें म्हणावे, तर त्या जीवात्म्याच्या ज्ञानानें मैत्रेयी अमर कशी होणार तें सांगतां येत नाही. कारण 'परमात्मावांचून इतर सर्व वस्तूंचे ज्ञान ज्ञाले तरी अमर होत नाही' असें श्रुतीस्मृतीवरून सिद्ध होते.

४. या मर्ती सूत्र असें लावावें:—परंतु प्राणाचा उल्लेख निराळ्या कामाकरितां (म्हणजे श्रवणज्ञानाकरितां) आहे असें जैमिनि म्हणतो. कारण प्रभोत्तरावरून (या भागाचा ब्रह्म हातच विषय आहे असें समजते). शिवाय एका शाखेचे लोक (प्राणाहून जीव भिज आहे असें भृष्णून प्राण हा या भागाचा विषय नाही असें सुचवितात).

शिवाय ' ह्या आत्म्यान्या ज्ञानानें सर्वाचें ज्ञान होते ' असें जें म्हटले आहे त्यावरुनही ह्या परमात्माच घेतला पाहिजे. आतां, हें मृणांगे पूर्वपक्ष्यानें सांगितत्याप्रमाणे गौण रीतीनें मात्र लावतां येत नाही. कारण ह्याचेंच पुढे जें स्पष्टीकरण केले आहे त्यामध्ये ' ह्या जगामध्ये आत्म्यावांचून दुसरे कांहींच नाहीं, हें सर्व एक ब्रह्म आहे ' असा सिद्धांत सांगून 'आत्म्यान्या ज्ञानानें सर्वाचें ज्ञान होते ' हें सिद्ध केले आहे. तसेच ' कर्गवेद वगैरे ह्याचेच श्वासोच्छ्वासरूप आहेत ' ह्या म्हणण्यावरुनही ह्या परमात्माच घेतला पाहिजे. तसेच ' ह्या आत्मा ह्या सर्व प्रपञ्चाचें लयस्थान आहे ' असें पुढे सांगितले आहे. त्यावरुनही ह्या परमात्माच घेतला पाहिजे. आतां ' ज्याला हें सर्व प्रिय होते असें जें म्हटले आहे, तें चिन्ह जीवात्म्यालाच संभवते, परमात्म्याला संभवत नाही ' असें जें पूर्वपक्ष्याने सांगितले आहे, त्याचें उत्तर आश्मरथ्य, औडुलोमि आणि काशकृत्स्न या तिधांनीं तीन तज्ज्ञांनीं दिले आहे तें असें :—(सू. २०) आश्मरथ्याचें मत असें आहे की, जसा मृतिकेचा घट ह्या विकार आहे, तसा जीवात्मा ह्या परमात्म्याचा विकार आहे. आतां मृतिका याच अंशावर दृष्टि ठेवून पाहिले तर घट उत्पन्न होण्यापूर्वींही मृतिकाच्च आहे, आणि घट उत्पन्न ज्ञात्यानंतरही मृतिकाच्च आहे; तेव्हां मृतिका आणि घट ह्यांमध्ये अभेद आहे. आतां घट हें नांव आणि त्याचें रूप (आंतून पोकळ असा वाटोळा आकार) ह्या अंशावर दृष्टि ठेवून पाहिले तर घट उत्पन्न होण्यापूर्वीं मृतिकेला हें नांव व रूप नाहीं, आणि घट उत्पन्न ज्ञात्यानंतर हें नांव व रूप आहे; तेव्हां मृतिका आणि घट यांमध्ये भेद आहे. अशा दोन तज्ज्ञांनीं कार्य आणि कारण यांमध्ये भेदही आहे आणि अभेदही आहे. तेव्हां परमात्म्याचें जीवात्मा हें कार्य असत्यामुळे जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद आहे, आणि अभेदही आहे. त्यांपैकीं अभेद घेतला म्हणजे जीवात्म्याचें चिन्ह परमात्म्यालाही लावितां येते. शंका :—जरी अशा रीतीनें जीवात्म्याचें चिन्ह परमात्म्याला लावतां आले, तरी ह्या प्रकरणामध्ये जीवात्मा विवक्षित नसतां जीवात्म्याचें चिन्ह मुद्दाम येथें कां सांगितले ? उत्तर :—असें सांगण्याचा हेतु इतकाच की, जीवात्मा व परमात्मा यांमध्ये अभेदही आहे हें लोकांन्या ध्यानांत याचे. कारण, भेदाचा अनुभव सर्वांनाच आहे. पण अभेद कोणांन्या ध्यानांत सहसा येत नाहीं; आणि अभेद ध्यानांत आत्याशिवाय ' परमात्म्यान्या ज्ञानानें सर्वाचें ज्ञान होते ' ही पूर्वीं केलेली प्रतिज्ञा सिद्धीस जात नाही. कारण, भेद मानला तर परमात्म्याचें ज्ञान झालें तरी जीवात्म्याचें ज्ञान होणे शक्य नाहीं. (सू. २१) औडुलोमीचे मत असें आहे की, जोंपर्यंत जीवात्मा अज्ञानावस्थेमध्ये आहे, तोंपर्यंत जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद आहे. कारण, परमात्म्याला नांव व रूप हीं नाहीत; आणि जीवात्म्याला आहेत. आतां जीवात्म्याला जें नांव व जें रूप आहे, तें त्याचे स्वतःचेच आहें; औपाधिक आहे असें समजून नये. कारण, ' ज्याप्रमाणे नद्या ह्या नांव व रूप टाकून समुद्रामध्ये भिळतात; त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य नांव व रूप टाकून परमात्म्याप्रत प्रात होतो ' असा मुंडक उपनिषदामध्ये दृष्टांत दिला आहे. आतां, जर या दृष्टांतामध्ये नद्यांना नांव व रूप हीं स्वतःचीच आहेत, तर दार्ढीतिक जो जीवात्मा, त्यालाही नांव व रूप हीं स्वतःचीच असलीं पाहिजेत. असो; अशा रीतीने 'जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद आहे' असें सिद्ध झाले. आतां ' ज्ञान ज्ञात्यानंतर अभेद आहे ' हें छांदोग्य उपनिषदावरुन सिद्ध होते. तेव्हां ह्या अभेद घेऊन जीवात्म्याचें चिन्ह परमात्म्याला लावले. आतां ' जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद आहे ' ही गोष्ट जरी दोन्ही मर्तीं सारखीच आहे, तरी त्यामध्ये विशेष इतकाच की, आश्मरथ्यान्या मर्तीं भेद आहे अभेद हे दोन्ही नेहमीचे

आहेत; आणि औङ्लोमीच्या मर्तीं कांहीं वेळपर्यंत भेद आहे, आणि नंतर अभेद होतो असें समजावें. (स. २२) काशकृत्स्नाचें मत असें आहे की, मंत्र आणि ब्राह्मण यांवरून जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये अभेद सिद्ध होतो. तो घेऊन हैं जीवात्म्याचें चिन्ह परमात्म्याला लावितां येतें. आतां जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद मुळांच नाहीं; कारण, नांवरूपे हीं जीवात्म्याचीं स्वतःचीं नव्हेत, तीं औपाधिक आहेत. तसेच, जीवात्मा हा परमात्म्याचा विकार नव्हे. जर विकार असता तर जशी श्रुतीमध्ये परमात्म्यापासून तेज वगैरेची उत्पत्ति वर्णिली आहे, तशी जीवात्मी उत्पत्ति वर्णिली पाहिजे होती. तेव्हां 'जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये विलकूल भेद नाहीं' असें काशकृत्स्नाचें मत आहे. आतां, जरी आश्मरथ्यानेही जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये अभेद मानला आहे तरी 'प्रतिज्ञा सिद्ध होण्याकरितां यें श्रुतीमध्ये अभेद घेतला आहे' असें तो आश्मरथ्य म्हणत झरल्यावरून त्याला भेदही संमत आहे असें दिसून येतें. तो भेद त्याच्या मर्तीं 'जीवात्मा हैं परमात्म्याचें कार्य आहे' असें मानल्यावरून सिद्ध होतो. औङ्लोमीने तर 'अशानावस्थेमध्ये भेद आणि शानावस्थेमध्ये अभेद' असे दोन्ही स्पष्टच मानिले आहेत. तेव्हां काशकृत्स्नाचें मत सिद्धांताला घरून आहे. कारण श्रुतीमध्ये जागोजागी अभेदाचेच प्रतिपादन केले आहे; आणि हैं मत घेतले तरच 'मी ब्रह्म आहे' अशा अनुभवाने 'जीवाला मोक्ष प्राप्त होतो' हैं म्हणै चुल्लते. 'जीव हा परमात्म्याचें कार्य आहे' असें आश्मरथ्याचें मत घेतले तर कार्याचा कारणाशीं संबंध ज्ञाला असतां कार्याचा नाश होत असल्यामुळे 'कोणाला मोक्ष प्राप्त होणार' हैं सांगतां येत नाही. तसेच 'जीवाला स्वतःचेच नांव व रूप हीं आहेत' असें औङ्लोमीचें मत घेतले तर जीवाचा नाश ज्ञाल्याशीवाय त्या नांवरूपांचा नाश होत असल्यामुळे 'जीवाला मोक्ष प्राप्त होतो' हैं म्हणै चुल्लत नाही. तेव्हां 'जीवावर जें नांव व रूप हीं भासतात तीं त्या जीवाचीं स्वतःचीं नव्हेत; तर शरीर वगैरे उपाधीचीं आहेत' असें समजावें. तसेच, 'जशा अग्रीपासून ठिणग्या उत्पन्न होतात, तसे परमात्म्यापासून जीव उत्पन्न होतात' अशा रीतीने क्वचित् स्थळीं जी जीवात्मी उत्पत्ति सांगितली आहे, ती देखील त्याची स्वतःची नव्हे तर उपाधीचीच आहे असे समजावें. आतां 'परमात्मरूप मोठे भूत ह्या शरीरावरोवर उत्थित होऊन (म्हणजे जीवपणाप्रत प्राप्त होऊन) त्या शरीराच्या मागोसाग नष्ट होतें, मरणानंतर त्याला कोणत्याच विकार ज्ञान नाही' असें जें मध्ये परमात्म्याला जीवावस्था प्राप्त ज्ञात्याचें वर्णन केले आहे, त्याचें उत्तराही पूर्वीप्रमाणे तीन मतांनीं तीन तन्हांनीं देतां येतें. कारण 'परमात्म्याला जीवावस्था प्राप्त होते' असे सांगून जो येवें जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये अभेद दाखविला आहे, तो प्रतिज्ञा सिद्ध होण्याकरितांच होय असें आश्मरथ्याचें मत आहे. 'ज्ञानावस्थेमध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांचा अभेद आहे' तो घेऊन हैं परमात्म्याला जीवावस्था प्राप्त होतें असे वर्णन केले आहे' असें औङ्लोमीचें मत आहे. 'जीवात्मा आणि परमात्मा यांचा अत्यंत अभेद असल्यामुळे हैं वर्णन केले आहे' असें काशकृत्स्नाचें मत आहे. शंका:—'ह्या शरीराच्या मागोसाग नष्ट होतें' ह्या पुढील वाक्यावरून 'जीवाचा नाश होतो' हैं सिद्ध होतें; मग ह्या श्रुतीने जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये अभेद दाखविला आहे असें कसे म्हणतां? उत्तर:—वरील श्रुतीवरून 'जीवाचा खरोखरीच नाश होतो' असें समजून नये; तर शरीराचा नाश ज्ञात्यामुळे ह्या जीवात्म्याचें विशेष प्रकारचे ज्ञान नष्ट होतें असा त्याचा अभिप्राय आहे. म्हणूनच श्रुतीमध्ये 'ह्या आत्म्याचा कधीही नाश होत नाही. फक्त शरीर व इंद्रिये यांच्याशीं ज्ञालेला संबंध मात्र सुटतो' असें पुढे स्पष्टच सांगितले.

आहे. 'जीवांचा नाश होत नाही' असें मानले म्हणूनच 'त्या शरीराच्या मागोमाग नष्ट होते' ह्या वाक्यापुढेच 'मरणानंतर त्याला कोणत्याच प्रकारचे विशेष ज्ञान नाही' असें म्हटले आहे. जर जीवाचाच नाश होईल तर 'त्याला ज्ञान नाही' हे म्हणजे संभवणार नाही. तेव्हां या पुढील वाक्यावरून मागील वाक्याचा अभिप्राय आम्ही सांगितल्याप्रमाणेच आहे असें सिद्ध होते. आतां 'ज्ञात्याला कशानें जाणावे' ह्या शेवटच्या वाक्यामध्ये 'ज्ञाता' या शब्दानें जीवाचेच ग्रहण केले आहे असें जें पूर्वपक्षानें सांगितले आहे तें बरोबर नाही. कारण, 'जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे' असें जर काशकृत्सनाच्या मतामध्ये सिद्ध केले आहे, तर 'जीवाचेच ग्रहण केले आहे, परमात्माचे नाही' असें कसें पूर्वपक्ष्याला म्हणतां येईल ? शिवाय 'जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये (औपाधिक) भेद मानला तरी 'ज्ञात्याला कशानें जाणावे' ह्या वाक्यामध्ये 'ज्ञाता' या शब्दानें बद्द असा जीवात्मा घेतांच येत नाही, तर मुक्त असा परमात्माच घेतला पाहिजे " असें ह्या वाक्याचा मागील संबंध पाहिला असतां स्पष्ट होते. कारण, ज्याला 'मीच एक आत्मा दुसरे काहींच नाही' असा अनुभव आला आहे म्हणजे जो मुक्त ज्ञाला आहे, त्याला घट पट वगैरे सर्व विषयांचा लय ज्ञाल्यामुळे विशेष प्रकारचे ज्ञान होत नाही असें पूर्वीं सांगितले. त्यावर अशी शंका घेतली आहेः— जरी विषयांचा नाश ज्ञाला तरी आत्मा हा नित्यच आहे, तेव्हां त्याचेच ज्ञान होण्याला काय हरकत आहे ? ह्या शंकेचे उत्तर 'ज्ञात्याला कशानें जाणावे' हे दिले आहे; व ह्या उत्तरावरून 'विशेष प्रकारचे ज्ञान नाही' ही पूर्वीं सांगितलेली गोष्ट दृढ केली आहे. तेव्हां ज्ञान ज्ञात्यानंतरचे जर हे वर्णन आहे, तर ह्या वर्णनामध्ये बद्द असा जीवात्मा कसा घेतां येईल ? आतां मुक्ताला ज्ञाता असें जरी वास्तविक रीतीनें म्हणतां आले नाही, तरी तें मुक्त होण्याच्या पूर्वीच्या अवस्थेच्या मानानें म्हटले आहे असें समजावे. असो. एकंदरीत 'जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये वास्तविक भेद नाही' हे काशकृत्सनाचे मत बरोबर आहे. कारण, ह्याविषयी बहुत ठिकाणीच्या श्रुतिस्मृती प्रमाण आहेत. शिवाय, भेद मानणाऱ्यांची श्रुतीमध्ये निदाही केली आहे. ओशमरथ्यानें जे 'जीवात्मा हा परमात्म्याचा विकार आहे' असें मानले आहे, त्याला बृहदारण्यक उपनिषदाशीं विरोध येतो. कारण, तेथे 'परमात्म्याला कोणताच विकार नाही' असें सांगितले आहे. शिवाय, जर जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेदही खरा असेल, तर मुक्तु लोकांना 'मीच ब्रह्म आहे' असें जे निश्चयात्मक ज्ञान होते तें होणार नाही. कारण, जेथे दोन्ही गोष्टी खन्या आहेत, तेथे एकीचाच निश्चय होत नाही. आणि श्रुतिस्मृतीवरून तर निश्चयात्मक ज्ञानच अत्यंत इष्ट आहे असें सिद्ध होते. तेव्हां 'जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद आहे' असा उगीच आग्रह धरू नये. जरी श्रुतीमध्ये अनेक ठिकाणीं अनेक नंवांनी वर्णन केले आहे, तरी 'तीं सर्व एकाचीच नावं आहेत' असें समजावे. शंका:—तैत्तिरीय उपनिषदामध्ये ज्या आत्म्याचा गुहा असा आश्रय सांगितला आहे, तो जीवात्म्याहून निराळा असावा. कारण 'जीवात्म्याचा आश्रय शरीर आहे' हे सर्वांना माहीतच आहे. उत्तर:—शरीरांतील पंचकोशाला येथे 'गुहा' असें म्हटले आहे, तेव्हां हे वर्णन जीवात्म्याचे आहे. शंका:—जर हे वर्णन जीवात्म्याचे आहे, तर त्या जीवात्म्याहून परमात्मा निराळा असावा. कारण, परमात्मा हा सर्वव्यापी असल्यामुळे तो या शरीरांतील गुहेमध्ये राहती असें म्हणतां येत नाही. उत्तर:—शरीरामध्येही परमात्माच आहे. कारण, 'शरीर उत्पत्त करून आपणच त्यामध्ये शिरला आहे' असें तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितले आहे. 'आतां जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद आहे' असा जे लोक उगीच

आग्रह धरितात, त्यांना वेदान्तवाक्यांचा खरा अर्थ न समजल्यामुळे आत्म्याचें खरें ज्ञान होत नाहीं व खरा मोक्ष मिळत नाहीं; आणि ते मोक्ष शब्दांचा अर्थ युक्तीला सोडून भलताच कांहीं तरी मानतात. तेव्हां तें कोणीही कबूल करू न येते.]

वाक्यान्वयात् ॥ १९ ॥

१९ भागाच्या संदर्भावरून (‘आत्म्याचें श्रवण करावें’ वैरे वाक्यांमध्ये परमात्माच सांगितला आहे). (६)

बृहदारण्यकामधील मैत्रेयी-ब्राह्मणामध्ये ‘अगे ! पतीवर प्रेम आहे म्हणून पति प्रिय नाहीं’ असा उपक्रम करून पुढे असे म्हटले आहे:—‘अगे ! सर्वांच्या इच्छेकरितां सर्व प्रिय नाहीं, तर आपल्या इच्छेकरितां सर्व प्रिय आहे. अगे मैत्रेयि ! आत्मा पहावा; (त्याकरितां) त्याचें श्रवण करावें, मनन करावें, ध्यान करावें. अगे ! आत्म्याच्या पाहण्यानें, श्रवणानें, मननानें, ज्ञानानें हें सर्व ज्ञात होतें’ (बृ. २।४।५). आतां येथे असा संशय उत्पन्न होतो की हा जो आत्मा ‘पाहणे’, ‘श्रवण करणे’, वैरेंचा विषय म्हणून सांगितला आहे तो कोण जीवात्मा आहे किंवा परमात्मा आहे. पण येथे संशयाचें कारण काय ? (कारण असें आहे की पति, भार्या वैरे) प्रिय वस्तु—(चा निर्देश केल्या—) वरून ज्याला भोक्तृत्व आहे अशा जीवात्म्याचा (या भागांत) उपक्रम केला आहे असे सूचित होतें. त्यावरून या वाक्यांत जीवात्मा सांगितला आहे असे वाटते. तसेच, आत्म्याचें ज्ञान ज्ञाल्यानें सर्व (वस्तू—) चें ज्ञान होतें असे सांगितल्यावरून या वाक्यांत परमात्मा सांगितला आहे असे वाटते. मग तुझे काय म्हणणे आहे ? माझे म्हणणे असें आहे की या वाक्यांत जीवात्मा सांगितला आहे. कशावरून ? उपक्रमाच्या सामर्थ्यावरून. ‘पति, भार्या, पुत्र, द्रव्य वैरे जगांतील सर्व भोग्य वस्तू ह्या आत्म्याकरितां प्रिय होतात’ ह्या वाक्यांत जो प्रिय वस्तूचा निर्देश केला आहे त्यावरून श्रुतीनें ज्याला भोक्तृत्व आहे अशा जीवात्म्याचा उपक्रम केला आहे असे समजते. नंतर या वाक्यांत ‘आत्मा पहावा’ वैरे सांगितले आहे; तेव्हां हें सांगणे (जीवात्म्यावून निराळ्या अशा) दुसऱ्या कोणत्या आत्म्यासंबंधानें संभवेल ? तसेच, या ब्राह्मणाच्या मध्यभागीही ‘हें अनंत, अपार, आणि ज्ञानानें भरलेले (परमात्मरूप) महाभूत ह्या भूतांपैसून उत्पैत्र होऊन त्यांच्या मागूनच नष्ट होतें. मेल्यानंतर कोणत्याच प्रकारचे विशेष ज्ञान नाहीं’ (बृ. २।४।१२) या वाक्यांत ‘पाहण्याचा विषय’ या रूजानें सांगितलेले जें प्रकृत (परमात्मरूप) महाभूत त्याची जीवात्मा या रूपानें पंचमहाभूतां-पासून उत्पत्ति सांगून जीवात्माच पाहण्याचा विषय आहे असे श्रुति दाखविते. तसेच,

१. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांच्या संवादाला ‘मैत्रेयी-ब्राह्मण’ म्हणतात.

२. पंचमहाभूतात्मक शरीरापासून.

३. जीव-रूपानें प्रगट होऊन.

‘अगे ! ज्ञात्याला कशानें जाणावें ?’ या वाक्यांत (ज्ञाता या) कर्तृवाचक शब्दानंचे या भागाचा उपसंहार करून जीवात्माच येथे सांगितला आहे . असे श्रुति दाखविते. तेच्छां, यावरून आत्म्याचे ज्ञान ज्ञाल्याने सर्व वस्तूचे ज्ञान होते असे जे म्हटले आहे ते, सर्व भोग्य वस्तू भोक्ता (जो जीव त्या—) करितांच असल्यामुळे गौण रीतीने म्हटले अोहे असे समजावे. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर :—या वाक्यांत परमात्माच सांगितला आहे. कशावरून ? या भागाच्या अवयवभूत वाक्यांचा पूर्वांपर—संबंध पाहिला असतां लांचा परमात्मा हाच विषय आहे असे दिसून येते. कसे दिसून येते ते सांगतोः—‘द्रव्याने अमरत्व (मिळण्या—) ची आशा नाही ’ (बृ. २।४।२) असे याज्ञवल्क्या-पासून ऐकून (मैत्रेयी म्हणाली) ‘ज्याच्या योगाने मी अमर होत नाही ते घेऊन मी काय करावे ? (अमरत्वाचे साधन) असे जे समर्थाना माहीत आहे तेच मला सांगावे ’ (बृ. २।४।३). नंतर याज्ञवल्क्याने अमरत्वाची इच्छा करणाऱ्या मैत्रेयीला आत्म-ज्ञानाचा उपदेश केला. आतां परमात्म्याच्या ज्ञानावांचून अमरत्व (प्राप्त होत) नाही असे श्रुती आणि मृती म्हण॒ता॑त. तसेच, आत्म्याचे ज्ञान ज्ञाल्याने सर्व (वस्तू—) चे ज्ञान होते असे जे म्हटले आहे ते, ‘आत्म्याचे ज्ञान ’ म्हणजे ‘जगाचे आदिकारण जे ब्रह्म त्याचे ज्ञान ’ असे घेतल्यावांचून मुख्य रीतीने संभवत नाही. आतां, ते गौण रीतीने म्हटले आहे असेही मानतां येत नाही. कारण आत्म्याचे ज्ञान ज्ञाल्याने सर्वांचे ज्ञान होते. अशी प्रतिज्ञा करून पुढे ‘जो आत्म्याहून ब्राह्मण-(जाति) भिन्न आहे असे पाहतो त्याला ती ब्राह्मण-(जाति) टाकते ’ (बृ. २।४।६) या वाक्यांत याच गोष्ठीचे उपपादन केले आहे. या वाक्यांत ब्राह्मण, क्षत्रिय वैरे जातीनीं युक्त अशा जगाला ‘आत्म्याहून भिन्न ’ म्हणजे आत्म्याशिवाय स्वतंत्र रीतीने अस्तित्व आहे असे जो (चुकीने) पाहतो त्या चुकीने पाहणाऱ्या (मनुष्या—) ला तेंच चुकीने पाहिलेले ब्राह्मण, क्षत्रिय वैरे जातीनीं युक्त जग टाकते असे सांगून ‘जगामव्ये भेद आहे ’ या मताचे खंडन केले आहे. आणि नंतर लागलीच ‘जे हें सर्व आहे तो आत्माच होय ’ (बृ. २।४।६) या वाक्यांत जगांतील वस्तुमात्र आत्म्याहून भिन्न नाहीत असे मत प्रदर्शित केले आहे. ‘दुंदुभि ’ वैरे दृष्टांतांच्या योगानेही याच मताचे पुष्टीकरण केले अैहे. तसेच, ‘ज्याला क्रगवेद (वैरे म्हणतात) तो या महाभूताचा (केवळ)

४. ‘जीवात्मा हा भोक्ता आहे व भोक्त्याच्या द्वारानेच सर्व भोग्य वस्तूचे ज्ञान होते ’ या अभिप्रायाने ‘जीवात्म्याचे ज्ञान ज्ञाले असतां सर्व वस्तूचे ज्ञान होते ’ असे गौण रीतीने म्हटले आहे.

५. आपणाला.

६. तेव्हां याज्ञवल्क्याने ज्या आत्म्याच्या ज्ञानाचा उपदेश केला आहे तो परमात्माच आहे असे मानले पाहिजे.

७. ज्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय वैरे निरनिराळे आहेत तरी ते सर्व सामान्यतः मनुष्यच्या होत; म्हणून मनुष्याच्या (मनुष्यत्वरूप) सामान्य स्वरूपाहून निराळे असे त्यांचे विशेष स्वरूप

श्वासोच्छ्वास होय' (बृ. २।४।१०) या वाक्यांत प्रकृत आत्माच नामरूप आणि कर्मरूप सृष्टीचे कारण आहे असें सांगून तो आत्मा परमात्माच होय असें दाखविले आहे. तसेच लयस्थानाच्या वर्णनामध्ये (बृ. २।४।११) देखील 'विषय, इंद्रिये आणि अंतःकरण यांसहर्वर्तमान जगाचे जें लयस्थान तें, ज्याला आंत नाही, ज्याला वाहेर नाही, जो पूर्ण, जो ज्ञानानें भरलेला असा आत्माच आहे' असें सांगून तो आत्मा परमात्माच होय असें दाखविले आहे. तेव्हां 'पाहणे वगैरेचा विषय, म्हणून जो येणे सांगितला आहे तो परमात्माच होय असें सिद्ध होते. (१९)

आतां जें पूर्वपक्ष्यानें म्हटले आहे की प्रिय वस्तूचा निर्देश केल्यावरून जीवात्म्याचा उपक्रम केला आहे असें समजते, व त्यावरून प्रकृत वाक्यामध्ये जीवात्माच 'पाहणे वगैरेचा विषय' म्हणून सांगितला आहे, त्यावर आमचे उत्तर:—

प्रतिज्ञासिद्धेर्लिङ्गमाश्मरथ्यः ॥ २० ॥

२० (पाहण्याचा विषय म्हणून जीवात्मा सांगितला आहे ही गोष्ट) प्रतिज्ञासिद्धीचे चिन्ह आहे (असे) आश्मरथ्य (म्हणतो). (६)

'आत्म्याचे ज्ञान झाले असतां सर्व (वस्तू—) चे ज्ञान होते, ' (बृ. २।४।५) 'हें जें सर्व आहे तो हा आत्माच होय' (बृ. २।४।६) अशी येणे प्रतिज्ञा केली आहे. आतां "प्रिय (वस्तू—) च्या निर्देशानें सुचविलेला जीवात्मा 'पाहणे वगैरेचा विषय' म्हणून सांगितला आहे" या चिन्हावरून वरील प्रतिज्ञा सिद्ध होते असें सूचित होते. जर जीवात्मा परमात्म्याहून भिन्न असेल तर परमात्म्याचे ज्ञान झाले तरी जीवात्म्याचे ज्ञान होणार नाही. तेव्हां, अशा रीतीने 'एकाचे ज्ञान झाले असतां सर्वाचे ज्ञान होते' या प्रतिज्ञेचा भंग होईल. म्हणून प्रतिज्ञा सिद्ध होण्याकारिता जीवात्मा आणि परमात्मा अभिन्न आहेत या अभिप्रायानें श्रुतीने जीवात्म्याचा उपक्रम केला आहे असे आश्मरथ्य—(नामक) आचार्यांचे मैत आहे. (२०)

ग्रहण करतां येत नाही, त्याप्रमाणे जरी निरनिराळ्या नगान्यांचे (दुंदुभीचे) नाद निरनिराळे आहेत तरी ते सर्व सामान्यतः नगान्याचेच नाद होत; म्हणून नगान्याच्या सामान्य नादाहून निराळे असे त्या निरनिराळ्या नगान्यांचे विशेष नाद ग्रहण करतां येत नाहीत. तसेच, जग जरी अनेक प्रकारचे आहे तरी ते सामान्यतः ब्रह्मस्वरूपीच आहे म्हणून ब्रह्मान्य सामान्य स्वरूपाहून निराळे असे जगाचे विशेषरूप ग्रहण करतां येत नाही. वगैरे शब्दानें शंख, वीणा वगैरेचे नाद घ्यावे.

१. आश्मरथ्याचे भत येणेप्रमाणे:—ज्याप्रमाणे अग्रीपासून निधालेल्या ठिणग्या अग्रीपासून अगदी भिन्न नाहीत, कारण त्या अग्रीस्वरूपी असतात, तसेच त्या ठिणग्या शां भा....४७

उत्क्रमिष्यत एवंभावादित्यौङुलोमिः ॥ २१ ॥

२१ पुढें निघून जातांना तसा होतो म्हणून (जीवात्म्याचा 'परमात्म्याशीं अभिन्न' या रूपानें उपक्रम केला आहे) असें औङुलोमि (म्हणतो). (६)

देह, इंद्रिये, मन, बुद्धि वगैरे अनेक उपाधीच्या संबंधामुळे कल्पित झालेला जीवात्मा जेव्हां ज्ञान आणि ध्यान वगैरे साधनांच्या अनुष्ठानानें स्वच्छ होऊन पुढें देह वगैरे कार्यसमूहापासून निघून जातो तेव्हां तो परमात्म्याशीं ऐक्य पावू शकतो म्हणून ' (परमात्म्याशीं) अभिन्न ' या रूपानें श्रुतीनें जीवात्म्याचा उपक्रम केळा आहे असें औङुलोमिनामक आचार्यांचे मत आहे. श्रुतिही अशीच आहे:— ' हा स्वच्छ पुरुष ह्या शरीरापासून निघून उत्कृष्ट ज्योतीप्रत प्राप्त होऊन स्वतःच्या रूपानें प्रकट होतो ' (छां. ८।१२।३). क्वचित् स्थैर्यांना नामरूपे जीवाचे ठिकाणी देखील (खन्या रीतीनें) राहतात असें नदीच्या दृष्टांतानें सुचविले आहे:— ' ज्याप्रमाणे वाहणाऱ्या नद्या (आपआपलीं) नामरूपे टाकून देऊन समुद्रामध्ये अस्त पावतात, त्याप्रमाणे विद्वान् मनुष्य नामरूपांपासून मुक्त होऊन पराह्नून पर असा जो दिव्य पुरुष त्याप्रत प्राप्त होतो ' (मुं. ३।२।८). (या मंत्राचा अर्थ असाः—) ज्याप्रमाणे जगामध्ये नद्या स्वतःचीच नामरूपे टाकून देऊन समुद्राप्रत प्राप्त होतात, त्याप्रमाणे जीव देखील स्वतःचीच नामरूपे टाकून देऊन पर अशा पुरुषाप्रत प्राप्त होतो. दृष्टांत आणि दार्ढीतिक यांच्यामध्ये साम्य राखण्याकरितां या मंत्राचा असाच अर्थ केला पाहिजे^३. (२१)

अग्रीपासून अगदी अभिन्नही नाहीत; कारण जर त्या तशा असतील तर त्या अग्रीपासून व एकमेकीपासून भिन्न आहेत असें ओळखतां येणार नाहीं. त्याप्रमाणेच ब्रह्मापासून उत्पन्न झालेले जीव ब्रह्मापासून भिन्न नाहीत; कारण ते जर तसे असतील तर मग ते चेतनस्वरूपी होणार नाहीत. तसेच, ते ब्रह्मापासून अगदी अभिन्नही नाहीत; कारण जर ते तसे असतील तर ते एकमेकांपासून भिन्न आहेत असें ओळखतां येणार नाहीं. शिवाय, ब्रह्म आणि ते एकच असतील तर ते ब्रह्माप्रमाणेच सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना शाश्वाचा उपदेश करणे व्यर्थ होईल. यावरून जीव हे ब्रह्मापासून कांहीं बाबतीत भिन्न आहेत व कांहीं बाबतीत अभिन्न आहेत असें मानले पाहिजे. या मताला ' भेदाभेदवाद ' असें म्हणतात. (भा०).

१. तेव्हां मोक्षापूर्वीं जीवात्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत असेच औङुलोमीचे मत आहे. पांचरात्रिकांचे मतही असेच आहे. या मताला ' सत्य-भेद-वाद ' असें म्हणतात.

२. वरील टीपेमध्ये सांगितलेला भेद औपाधिक नव्हे, खराच आहे असें या वाक्यांत प्रतिपादन केले आहे. ज्याअर्थीं जीवाला स्वतःचीच नांवरूपे आहेत आणि परमात्म्याला ती मुळीच नाहीत त्याअर्थीं जीव आणि परमात्मा यांमधील भेद खरा आहे असें मानले पाहिजे.

३. जीवीं नशांना स्वतःचीच नांवरूपे आहेत तशीच जीवाला देखील स्वतःचीच नांवरूपे आहेत असें मानले पाहिजे असा या मंत्राचा अभिप्राय आहे.

अवस्थितेरिति काशकृत्स्नः ॥ २२ ॥

**२२ (परमात्माच जीवात्म्याच्या स्थिरीत) राहत असल्यामुळे
(जीवात्म्याचा 'परमात्म्याशीं अभिन्न' या रूपानें उपक्रम
केला आहे) असें काशकृत्स्न (म्हणतो). (६)**

हाच परमात्मा ह्या जीवात्म्याच्या स्थिरीत देखील राहत असल्यामुळे जीवात्म्याचा 'परमात्म्याशीं अभिन्न' या रूपानें जो श्रुतीनें उपक्रम केला आहे तो बरोबर आहे असें काशकृत्स्न—(नामक) आचार्यांचे मत आहे. 'ह्या जीवरूप आत्म्याच्या द्वारानें (त्या भूतांमध्ये) प्रवेश करून मला नामरूपे व्यक्त करू दे' (छां. ६।३।२) इत्यादि ब्राह्मणामध्ये देखील परमात्माच जीवाच्या स्थिरीत राहतो असें दर्शविले आहे. 'ज्ञानी (आत्मा) सर्व रूपे उत्पन्न करून आणि सर्व नामे तयार करून (व त्यांमध्ये प्रवेश करून त्या त्या रूपांना त्या त्या नांवांनी) हांका मारीत बसतो' (तै. ३।१२।७) इत्यादि मंत्रांतही ही व गोष्ट सांगितली आहे. शिवाय, जेथे 'तेज वैरे महाभूते उत्पन्न ज्ञाली आहेत' असें सांगितले आहे, तेथे जीव उत्पन्न ज्ञाला आहे असें निराळे सांगितले नाहीं. म्हणून जीव हा परमात्म्याहून भिन्न परमात्म्याचा विकार आहे असें मानतां येत नाहीं. जीव म्हणजे विकार न पावलेला परमेश्वरच होय, कोणी निराळा नव्हे असें काशकृत्स्न आचार्यांचे मत आहे. आश्मरथ्य आचार्याच्या मर्ती जरी जीव आणि परमात्मा एक आहेत तरी "पाहण्याचा इ०" (१।४।२०) या सूत्रांत त्या दोघांना परस्परांची अपेक्षा आहे असें सांगितल्यावरून तथा दोघांमध्ये कांहीएक प्रकारचा कार्यकारणभाव त्यांना विवक्षित आहे असें दिसून येते. औढुलोमि आचार्याच्या मर्ती तर जीव आणि परमात्मा यांचेमधील भेद आणि अभेद अवस्था-भेदांवर अवलंबून आहेत असें स्पष्टच दिसते. यापैकीं काशकृत्स्नांचे मत श्रुतीला अनुसरून आहे असें समजते. कारण 'तें तुं आहेस' इत्यादि वाक्यांवरून जें मत प्रतिपादन करणे श्रुतीला इष्ट आहे त्याच मताचा काशकृत्स्नानें अंगीकार केला आहे. हें (मत) मानले तरच 'आत्म्याच्या ज्ञानापासून अमरत्व प्राप्त होते', हें म्हणणे जुळेल. जीव हा परमात्माचे कार्य आहे असें मानले तर कार्याचा कारणाशीं संबंध ज्ञाला असतां कार्याचा नाशाच होईल, मग

१. संसारावस्थेमध्ये जीव आणि परमात्मा हे एकच आहेत असें काशकृत्स्नांचे मत आहे. या मताला 'अभेदवाद' असें म्हणतात.

२. 'प्रतिज्ञा सिद्ध होण्याकरितां श्रुतीमध्ये जीव आणि परमात्मा हे अभिन्न आहेत असें सांगितले आहे' असें कारण आश्मरथ्यानें अभेद-पक्ष घेण्याला दाखविले आहे यावरून त्याच्या मनामध्ये भेद-पक्षही असावा असें सिद्ध होते. तो भेद जीव आणि परमात्मा यांमध्ये कार्यकारणभाव आहे असें मानले म्हणजेच मानतां येतो असें त्यांचे मत आहे.

३. म्हणजे अशानावस्थेमध्ये भेद आणि ज्ञानावस्थेमध्ये अभेद आहे असें.

‘आत्म्याच्या ज्ञानापासून अमरत्व प्राप्त होते’ हें म्हणणे जुळणार नाही. याच कारणाकरितां नामरूपे जीवाचे ठिकाणी (खच्या रीतीने) राहूं शक्त नाहीत, तर उपाधीच्या ठिकाणी राहूं शक्तात; व तीं जीवाचे ठिकाणी राहतात असे केवळ गौण रीतीने म्हटले आहे असे समजले पाहिजे; आणि याच कारणाकरितां अग्रीच्या ठिण्यांचे उदाहरण देऊन जी जीवांची उत्पत्ति श्रुतीमध्ये काचित् स्थळी सांगितली आहे, ती देखील उपाधीचीच सांगितली आहे असे समजावें. आतां आणखी जें पूर्वपक्ष्याने म्हटले आहे की ‘पाहण्याचा विषय जें प्रकृत महाभूत (ब्रह्म) तेंच जीवरूपाने भूतांपासून निघते असे दाखवून श्रुतीने जीवच पाहण्याचा विषय आहे असे दाखविले आहे’ त्याचे उत्तर देखील या तीन सूत्रांतच दिले जाईल अशा रीतीने हीं तीन सूत्रे लावावी. ‘(भूतांपासून महाभूताचे जीवरूपाने निघते हें) प्रतिज्ञासिद्धीचे चिन्ह (आहे असे) आश्मरथ्य (म्हणतो)’ (अ. १ पा. ४ सू. २०). या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केली आहे:—‘आत्माचे ज्ञान झाले असतां या सर्व (वस्तुं) चे ज्ञान होते.’ तसेच ‘हें जें सर्व आहे तो हा आत्माच होय.’ या वाक्यांत ‘ज्याअर्थी हें सर्व नामरूपकर्मात्मक जग एकापासूनच उत्पन्न होते व एकामध्येच लय पावते त्याअर्थी ते सर्व जग आत्मरूपच होय; व म्हणून आत्म्याच्या ज्ञानाने सर्व जगाचे ज्ञान होते, अशा रीतीने वरील प्रतिज्ञेची उपपत्ति केली आहे. तसेच ‘दुर्दूभि’ वगैरे दृष्टांतांच्या योगाने कार्य हें कारणाहून भिन्न नसते ही गोष्ट सिद्ध करून श्रुतीने वरील प्रतिज्ञेचीच उपपत्ति केली आहे. आतां, ‘हें महाभूत (ब्रह्म) जीवरूपाने भूतांपासून निघते’, हें जें चिन्ह सांगितले आहे त्यावरून वरील प्रतिज्ञेचीच सिद्धि सूचित होते असे आश्मरथ्य आचार्यांचे मत आहे. कारण, जीव आणि परमात्मा हे एक असतील तरच ‘एकाचे ज्ञान झाले असतां सर्व वस्तुंचे ज्ञान होते’, ही प्रतिज्ञा सिद्ध होईल. “पुढे निघून जातांना तसा होतो म्हणून (जीव ‘परमात्म्याशीं एक’ या रूपाने वर्णिला आहे असे) औडुलोमि (म्हणतो)” (अ. १ पा. ४ सू. २१). शरीरांतून पुढे निघून जातांना जीव ज्ञान, ध्यान वगैरे (साधनांच्या) सामर्थ्यामुळे शुद्ध होउन परमात्म्याशीं एक होऊं शकतो म्हणून तो ‘परमात्म्याशीं एक’ या रूपाने वर्णिला आहे असे औडुलोमि आचार्यांचे मत आहे. (‘परमात्माच जीवस्थितीत’) राहतो म्हणून (जीव परमात्म्याशीं एक या रूपाने वर्णिला आहे) असे काशकृत्स्न (म्हणतो) (अ. १ पा. ४ सू. २२). हाच परमात्मा जीवस्थितीत देखील राहूं शकत असल्यामुळे जीव ‘परमात्म्याशीं एक’ या रूपाने वर्णिला आहे असे काशकृत्स्न आचार्यांचे मत आहे.

४. कारण, जीवरूप कार्याचा नाश झाला असतां अमरत्व म्हणजे मोक्ष कोणाला मिळणार तें सांगतां येत नाही.

५. हे दृष्टांत पुढील (१४।२३) सूत्रामध्ये सांगितले आहेत ते पहावे.

शंका:—‘ हा भूतांपासून निघून ह्यांच्या मागूनच न य होतो; मरणानंतर त्याला कोणत्याही प्रकारचे विशेष ज्ञान नाहीं ’ या वाक्यांत (जीवाचा) नाश होतो असे म्हटले आहे. मग तुम्ही या वाक्यांत जीव आणि परमात्मा यांचे ऐक वर्णिले आहे असे कसे म्हणतां ? उत्तर:—हा दोष आमचेवर येत नाही. कारण, या वाक्यांत (जीवाचा) नाश होतो असे जे म्हटले आहे तें (जीवाच्या) विशेष ज्ञानाचा नाश होतो या अभिप्रायाने म्हटले आहे, जीवाचा नाश होतो या अभिप्रायाने म्हटले नाही. कारण पुढे ‘ मरणानंतर (त्याला) विशेष ज्ञान नाहीं असे सांगूनच मला भगवंतांनी भ्रमांत पाढले आहे ’ या (मैत्रेयीच्या) आक्षेपानंतर श्रुतीनेच स्वतः निराळी गोष्ट पुढील वाक्यांत सांगितली आहे:— ‘ अगे ! मी भ्रामक असे काहीच बोलत नाहीं. अगे ! हा आत्मा अविनाशी आहे; याचा उच्छेद होत नाहीं, फक्त याचा मात्रांशी संबंध सुट्टो ’ (बृ. २।४।१३). या श्रुतीचा अर्थ असा: - कूटस्थानिल असाच हा ज्ञानपारिपूर्ण आत्मा आहे; याचा नाश होऊं शकत नाहीं. विद्येच्या योगाने याचा फक्त मात्रांशी म्हणजे अविद्येने उत्पन्न केलेली जी महाभूते आणि इंद्रिये त्यांच्याशी संबंध सुट्टो. संबंध सुट्ट्यावर त्यावर अवलंबून असलेले जे विशेष ज्ञान तें नष्ट होतें. आणि म्हणून ‘ मरणानंतर (त्याला) विशेष ज्ञान नाहीं ’ असे श्रुतीत म्हटले आहे. आतां, आणखी जे पूर्वपक्ष्याने म्हटले आहे की ‘ अगे ! ज्ञात्याला कशानें जाणावे ? ’ या वाक्यांत (ज्ञातृ) या कर्तृवाचक शब्दानें जीवाचा उपसंहार केल्यावरून जीवच पाहण्याचा विषय म्हणून सांगितला आहे असे समजतें; त्याचे काशकृत्स्नाच्या मतानेच खंडन करावे. शिवाय ‘ जेथे द्वैत जणू काय आहे, तेथे एक दुसऱ्याला पाहतो ’ (बृ. २।४।१४) या वाक्यामध्ये श्रुतीने अविद्यावस्थेत आस्त्यालाच ‘ पाहणे ’ धौरे-प्रकारचे विशेष ज्ञान आहे असे सांगून पुढे ‘ परंतु जेथे ह्याला (हें) सर्व आत्माच ज्ञालें तेथे तो कशानें कोणाला पाहील ? ’ (बृ. २।४।१४) या वाक्यामध्ये विद्यावस्थेत त्या (आस्त्या-) लाच पाहणे कौरे विशेष प्रकारचे ज्ञान नसतें असे सांगितले आहे. विषय नसले तरी ज्ञाता स्वतः आपल्याला जाणील अशी शंका घेऊन पुन्हां असे म्हटले आहे:—‘ अगे ! ज्ञात्याला कशानें जाणावे ? ’ तेब्हां यावरून विशेषज्ञानाचा

६. हा जो जीवाचा उपसंहार केला आहे असे पूर्वपक्षी समजतो तो उपसंहार जीवात्मा आणि परमात्मा हे काशकृत्स्नाच्या मर्ती एकच असल्यामुळे परमात्म्याचाच आहे असे समजावे. तेब्हां हा मर्ती आत्मा हा सर्वत्र एकच असल्यामुळे आपणच आपल्याला जाणतां येत नाही. म्हणून ‘ ज्ञात्याला कशानें जाणावे ? ’ ह्या वाक्यामध्ये केलेला आक्षेप बरोबर जुळतो. आतां आस्मरथ्य आणि औङ्लोमि हे जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेदही मानतात; तेब्हां त्यांन्या मर्ती जीवात्म्याला परमात्म्याचे ज्ञान होण्याचा संभव असल्यामुळे ‘ ज्ञात्याला कशानें जाणावे ? ’ ह्या आक्षेप जुळत नाही. म्हणून पूर्वपक्ष्याच्या म्हणण्यावर ह्या दोघांन्या मतानें उत्तर देतां येत नाही. हें दाखविण्याकरतांच (काशकृत्स्नाच्या मतानेच असा) ‘ च ’ ह्या शब्द घातला आहे.

अभाव सिद्ध करणे हाच या वाक्याचा उद्देश असल्यामुळे या वाक्यांत 'ज्ञा' या धातूचा अर्थ जें ज्ञान तद्रूपच आत्मा असूनही त्याचाचं ' तो पूर्वीं (अविद्यावस्थेत) जाणणारा होता ' , या दृष्टीने कर्तृवाचक ' तृ ' या प्रत्ययाने निर्देश केला आहे असें सिद्ध होतें^७ . आतां काशकृत्स्नाचें मत श्रुतीला धरून आहे हें आम्हीं वर दाखविलेच आहे. तेव्हां, याकरितांच ' जीव आणि परमात्मा यांचेमधील भेद अविद्येमे कल्पिलेलीं जीं नामरूपे त्यांनी उत्पन्न केलेल्या ज्या देह वैरे उपाधी त्याच्यामुळे ज्ञाला आहे; परंतु हा भेद वास्ताविक नव्हे ' ही गोष्ट सर्व वेदान्त्यांनी कबूल केली पाहिजे. (या गोष्टीच्या समर्थ-नार्थ) पुढील श्रती पहाः— ' हे सोम्य ! हें पूर्वीं एक अद्वितीय असें सतत्त्व होते ' (छा. ६।२।१), ' हें सर्व आत्माच आहे ' (छा. ७।२।५।२). ' हें सर्व ब्रह्मच आहे ' (मु. २।२।१।१). ' हें जें सर्व आहे (तो) हा आत्माच होय ' (वृ. २।४।६). ' याहून दुसरा कोणी पाहणारा नाही ' (वृ. ३।८।१।१). तसेच पुढील सृष्टी पहाः— ' हें सर्व वासुदेवच आहे ' (भ. गी. ७।१।९). ' हे अर्जुना ! सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो देखील मीच आहें असें समज ' (भ. गी. १३।२). ' जो सर्व भूतांमध्ये सारखा राहणाऱ्या परमेश्वराला पाहतो ' (भ. गी. १३।२।७). पुढील श्रुतीमध्ये जगामध्ये भेद आहे या मताचें खंडन केल्यावरूनही वरील गोष्टीचें पुष्टीकरण होरेते. ' तो निराळा व मी निराळा असें जो समजतो त्याला कांहीं कल्लें नाहीं; तो पश्च-प्रमाणे होय ' (वृ. १।४।१०). ' येथें जणूं काय भेद आहे असें जो पाहतो तो एका मृत्युपासून दुसऱ्या मृत्युप्रत प्राप्त होतो ' (वृ. ४।४।१।९). तसेच ' तो हा महान् जन्मरहित, जरारहित, मरणरहित, अमर आणि भयरहित आत्मा ब्रह्म होय ' (वृ. ४।४।२।४) या वाक्यांत आत्म्याला कोणताही विकार नाहीं असें सांगितल्या-वरून वरील गोष्टीचेंच पुष्टीकरण होतें. शिवाय, वरील गोष्ट जर न मानली तर मुमुक्षुंना जें (' मी ब्रह्म आहे ' असें) अव्याधित ज्ञान होतें तें होणार नाहीं. परंतु ' ज्यांना वेदान्ताच्या ज्ञानानें (आत्मरूप) वस्त्राचें निश्चयात्मक ज्ञान ज्ञाले आहे ' (मु. ३।२।६) ' एकत्र पाहणाऱ्याला शोक आणि मोह कोठून ? ' (ई. ७) या श्रुतीवरून, तसेच, सृष्टीमध्ये स्थितप्रज्ञाचें लक्षण सांगीतले आहे (भ. गी. २।५।४) त्यावरून आत्म्याचें अव्याधित आणि सर्व आकांक्षा निवृत्त करणारे असेच ज्ञान इष्ट आहे असें समजावे. क्षेत्रज्ञ (जीव) आणि परमात्मा यांच्या ऐक्याचें जें ज्ञान तेंच खरें ज्ञान असें ठरले असल्यामुळे क्षेत्रज्ञ आणि परमात्मा हीं नांवे मात्र भिन्न आहेत. म्हणून ' क्षेत्रज्ञ पर-

७. तेव्हां विद्यावस्थेमध्ये आत्मा ज्ञानरूप असल्यामुळे जरी तो ' ज्ञाता ' होऊं शकत नाहीं तरी त्याला पूर्वीच्या अविद्यावस्थेच्या संबंधाने ' ज्ञाता ' असें म्हटले आहे. पैनशन घेतलेल्या मामलतदारालाही पूर्वीच्या अवस्थेच्या संबंधाने ' मामलतदार ' म्हणण्याची लोकांमध्ये बहिवाट आहे.

मात्स्याहून भिन्न आहे व परमात्मा क्षेत्रज्ञाहून भिन्न आहे अशा रीतीनें हे दोन भिन्न आत्मे आहेत' असा आग्रह धरणे व्यर्थ आहे. आत्मा एकच असून फक्त नावें भिन्न भिन्न असल्यामुळे त्याचा भिन्न भिन्न प्रकारांनी निर्देश केला आहे. तसेच, 'सत्य, ज्ञान आणि अनंत असें गुहेमध्ये स्थित असलेले ब्रह्म तो जाणतो' (तै. २।१) असें जें श्रुतीने म्हटले आहे तें (जीवाच्या स्थानाहून भिन्न अशा) एका गुहेला अनुसरून म्हटले नाही; आणि त्या गुहेमध्ये ब्रह्माहून दुसरा कोणी स्थित झालेला दिसत नाही. कारण 'तें उत्पन्न करून त्यांतच त्यानें प्रवेश केला' (तै० २।६) या वाक्यात 'उत्पन्न करण्यानेच उत्पन्न केलेल्या वस्तुमध्ये प्रवेश केला' असें सांगितले आहे. आतां, जीव आणि परमात्मा खरोखर भिन्न आहेत असा जो लोक आग्रह धरतात ते वेदान्तवाक्यांचा जो खरा अर्थ आहे त्याला बाध आणून मोक्षाचें साधन जें (आत्म्याचें) खरे ज्ञान त्याच्या आड येतात, मोक्ष हा कार्य (वस्तु) आणि अनित्य आहे असें युक्तीला सोहून मानतातै. (२२)

[आतां येथून सातव्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. ह्या अधिकरणामध्ये तेविसाच्या सूत्रापासून सत्ताविसाच्या सूत्रापर्यंत पांच सूत्रे आहेत. सारांश :— (सू. २३) 'ब्रह्म हें मोक्षाचें साधन असल्यामुळे त्याची जिज्ञासा कर्तव्य आहे' असें पूर्वीं सांगितले; आणि 'ज्यापासून जगाची उत्पत्ति वैरे होतात तें ब्रह्म' असें ब्रह्माचे लक्षणही सांगितले. त्यावृत्त 'ब्रह्म हें जगाचे कारण आहे' असें समजले. परंतु 'घटाला मृत्तिका उपादानकारण आहे, आणि कुंभार हा निमित्तकारण आहे' अशी लोकामध्ये दोन तन्हेचीं कारणे संभवतात. त्यांपैकी येथे 'ब्रह्म हें जगाचे कोणत्या तन्हेचे कारण समजावें हा निश्चय होत नाही. आतां येथे पूर्वपक्ष्याचे म्हणणे असें आहे कीं, ब्रह्म हें जगाचे निमित्तकारणच असावै. कारण, 'त्या ब्रह्मानें ईक्षा (म्ह. विचार) करून जग उत्पन्न केले' असें श्रुतीमध्ये सांगितले आहे. आतां, विचार-पूर्वक कोणतीही गोष्ट करणे हें तर लोकामध्ये कुंभार वैरे निमित्तकारणांचे ठिकाणींच दिसून येतें. शिवाय, लोकांमध्ये एखादी किया करण्यास जर कोणी प्रवृत्त होईल, तर त्याला इतर साधनांची अवश्य जरूर लागते. उदा० सोनाराला दागिने करतेवेळी सोने अवश्य लागते. तसेच, येथे ईश्वराला देखील जग उत्पन्न करतेवेळी दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूची अवश्य जरूर लागली असावी. तेव्हां ती जी दुसरी वस्तु तीच उपादानकारण होय. ईश्वर उपादान-कारण नव्हे. शिवाय, 'ईश्वर या शब्दावरून देखील तो उपादानकारण नव्हे' असें सिद्ध होतें. कारण, लोकामध्ये राजे व यम वैरेना त्या त्या लोकांचे ईश्वर म्हणतात. परंतु ते राजे व यम हे त्या त्या लोकांचे उपादानकारण नाहीत. शिवाय, उपादानकारण हें कार्यासारखे

८०. तर जीवाचे स्थानभूतच नी शरीरामध्ये असणारी पंचकोशरूपी गुहा तिलाच अनुलक्ष्यन म्हटले आहे.

९. मोक्ष हा ज्ञान आणि कर्म यांचे कार्य आहे असें जर हे लोक मानतील तर मोक्ष अनित्य होईल पण मोक्ष नित्य आहे असें मार्गे प्रतिपादन केलेच आहे. बरें; मोक्ष हा कार्य असूनही नित्य आहे असें जर ते मानतील तर ते युक्तीच्या उलट जातील. कारण जें कियेने काध्य असतें तें अनित्य असतें अशी युक्ति आहे.

असते, तेव्हां ज्याअर्थी जग हें सावयव, अचेतन, आणि अशुद्ध आहे, त्याअर्थी त्याचें उपादानकारण देखील तसेंच असले पाहिजे; आणि ईश्वर हा तर निरवयव, चेतन, आणि शुद्ध आहे. तेव्हां त्याला कांहीं जगाचें उपादानकारण म्हणतां येत नाहीं; तें उपादानकारण दुसरे कांहीं तरी असले पाहिजे. तें सांख्यस्मृतीमध्ये प्रासिद्ध असलेले प्रधानच ध्यावे म्हणजे झाले. आतां ‘ब्रह्म हें जगाचें कारण आहे’ असे श्रुतीमध्ये जे सांगितले आहे, त्याचें तात्पर्य, निमित्तकारण असे समजावे. यावर सिद्धांत्याचें उत्तर :—ब्रह्म हें जगाचें उपादानकारणही आहे आणि निमित्तकारणही आहे. कारण ‘ह्या ब्रह्माचें ज्ञान झाले असतां एकंदर सर्व वस्तुंचें ज्ञान होतें’ अशी छांदोग्य उपनिषदामध्ये प्रतिज्ञा केली आहे. आतां, ब्रह्म हें जर जगाचें निमित्तकारण असेल, तर त्याच्या ज्ञानानें जगांतील सर्व वस्तुंचें ज्ञान होणार नाही. कारण, कुंभाराचें ज्ञान झाले तरी घटाचें ज्ञान होत नसते. तेव्हां अर्थातच त्या प्रतिज्ञेचा भंग होईल. म्हणून ‘ब्रह्म हें उपादानकारण आहे’ असे मानले पाहिजे. तसें मानले म्हणजे मात्र ही प्रतिज्ञा वरोवर लागते. कारण, कार्य हें उपादानकारणाहून भिन्न नसल्यामुळे उपादानकारणाच्या ज्ञानानें कार्याचें ज्ञान अवश्य झालेच पाहिजे. पण असे निमित्तकारणाविषयी म्हणतां येत नाही. कारण, निमित्तकारणाहून कार्य निराळे असते. उदा: ~ सुतारानें बांधलेला वाढा सुताराहून निराळाच दृष्टीस पडतो. शिवाय, ‘ज्याप्रमाणे एका मृत्तिकेचें ज्ञान झाले असतां घट वैगेरे जे मृत्तिकेचे सर्व विकार त्याचें ज्ञान होतें, त्याप्रमाणे एका ब्रह्माचें ज्ञान शाल्यानें सर्व जगाचे ज्ञान होतें’ अशा तदेचे छांदोग्य उपनिषदामध्ये उपादानकारणाचेच दृष्टांत दिलेले आहेत. त्यावरून दार्ढीतिक जे ब्रह्म तें देखील उपादानकारण आहे असे मानले पाहिजे. याप्रमाणेच, मुँढक उपनिषदामध्ये आणि वृहदारण्यक उपनिषदामध्ये प्रतिज्ञा आणि दृष्टांत दिले आहेत. शिवाय, ‘ज्या ब्रह्मापासून हीं भूतें उत्पन्न होतात’ ह्या श्रुतीमध्ये ‘ज्यापासून’ ही पंचमी उपादानकारणालाच लाविली आहे असे पाणिनीच्या नियमावरून सिद्ध होते. यावरून ब्रह्म हें जगाचें उपादानकारण आहे’ असे सिद्ध झाले. आतां निमित्तकारणही तेंच आहे. कारण, मृत्तिकेपासून घट उत्पन्न होतेवेळी जशी कुंभाराची जस्त लागते, तशी परमात्म्यापासून जग उत्पन्न होतेवेळी दुसऱ्या कोणाची जस्त लागते असे म्हणतां येत नाही. कारण ‘त्या वेळी दुसरे कोणी निमित्तकारण आहे असे मानले तर वर सांगितलेली प्रतिज्ञा आणि दृष्टांत हे छुळणार नाहीत. कारण तें निमित्तकारण ब्रह्माहून निराळे आहे असे मानल्यामुळे ब्रह्माच्या ज्ञानानें त्याचें ज्ञान होणे शक्य नाही. तेव्हां ‘दुसरे निमित्तकारण नसल्यामुळे ब्रह्माच निमित्तकारण आहे, आणि दुसरे उपादानकारण नसल्यामुळे ब्रह्माच उपादानकारण आहे’ असे सिद्ध झाले. (सू. २४) शिवाय, ‘मीं प्रजा उत्पन्न करावी’ असा परमात्माचा संकल्प तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितला आहे. त्यावरून ‘परमात्मा हा जगाचा करी म्ह. निमित्तकारण आहे’ असे सिद्ध होते. तसेंच ‘मीं पुष्कळ व्हावें’ म्हणजे मींच जगरूपानें बनावें असाही संकल्प तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितला आहे. त्यावरून ‘उपादानकारण देखील परमात्माच आहे’ असे सिद्ध होते. (सू. २५) शिवाय, छांदोग्य उपनिषदामध्ये ‘ह्या भूतांची उत्पत्ति ब्रह्मापासूनच होते आणि ह्या भूतांचा लय ब्रह्मामध्ये होतो’ असे सांगितले आहे. त्यावरूनही ‘ब्रह्माच जगाचें उपादानकारण आहे’ असे सिद्ध होते. कारण, त्या पदार्थाची ज्या वस्तुपासून उत्पादि होते आणि ज्या वस्तुमध्ये लय होतो त्या पदार्थाची ती वस्तु उपादानकारण असते हें प्रसिद्धच आहे. उदा.:—भास, जव

वगैरेच्ची उत्पत्ति पृथिवी या भूतापासून आहे, आणि त्यांचा लयही त्यांतच आहे. म्हणून भात जव वगैरेच्चे उपादानकारण पृथिवी हें भूतच होय. ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये 'ब्रह्मापासूनतच' असा जो 'च' हा शब्द घातला आहे तो 'ह्या जगाचे उपादानकारण ब्रह्मावांचून दुसरे कांहीं नाहीं' असे दाखवितो. (सू. २६) शिवाय तैत्तिरीय उपनिषदामध्ये 'त्यांने आपल्याला स्वतःच उत्पन्न केले' असे म्हटले आहे. त्यावरून 'आत्मा हा आपणच कर्ता, आणि आपणच कर्म' असे सिद्ध होते. येथे 'आपल्याला उत्पन्न केले' याचा अर्थ 'आपला जगरूपाने परिणाम केला' असा समजावा. कारण, आत्मा हा नित्यसिद्ध असल्यामुळे त्याची खरी उत्पत्ति संभवत नाही. तेव्हां, आत्म्याने आपलाच जगरूपाने परिणाम केला असल्यामुळे 'जगाचे उपादानकारण आत्माच आहे' असे सिद्ध होते; आणि ह्या श्रुतीमधील 'स्वतःच' या शब्दवरून 'निमित्तकारण देखील दुसरे कोणी नाहीं' असे सिद्ध होते; शिवाय तैत्तिरीय उपनिषदामध्ये 'ब्रह्म हें सत् आणि त्यत् झाले, निश्च आणि अनिश्च झाले' असे सांगितले आहे. सत् म्हणजे प्रत्यक्ष दृष्टीस पडणारीं पृथिवी, जल, आणि तेज हीं तीन भूतें होत. त्यत् म्हणजे प्रत्यक्ष न दिसणारीं वायु आणि आकाश हीं दोन भूतें होत. जी वस्तु अमुक म्हणून सांगावयाला येते, तिला 'निश्च' असे म्हणतात. आणि जी वस्तु अमुक म्हणून सांगावयाला येत नाहीं, तिला 'अनिश्च' म्हणतात. आतां ज्याअर्थी 'ब्रह्मच हें सर्व झाले असे ह्या श्रुतीमध्ये म्हटले आहे, त्याअर्थी 'ब्रह्म हें उपादानकारण आहे' असे मानलेंच पाहिजे. (सू. २७) शिवाय, मुंडक उपनिषदामध्ये ब्रह्माला 'जगाची योनि' असे म्हटले आहे. आणि 'योनि' शब्दाचा अर्थ तर 'उपादानकारण' असा आहे. कारण 'पृथिवी ही ओषधी व वनस्पती यांची योनि आहे' इत्यादि ठिकाणी तोच अर्थ प्रसिद्ध आहे. खियांची योनि देखील रक्तरूप अवयवाच्या द्वाराने गर्भाचे उपादानकारणच आहे. आतां कक्सांहितेमध्ये एका ठिकाणी 'योनि' शब्दाचा 'स्थान' असा अर्थ आढळतो; पण तो अर्थ ह्या मुंडक उपनिषदामध्ये घेतां येत नाहीं. कारण, 'ज्याप्रमाणे कोळी तंदू उत्पन्न करितो, आणि पुन्हां ते आपल्या पोटांत घेतो' असा दृष्टांत जगाच्या उत्पत्ती-विषयीं पुढे दिला आहे. एकंदरीत, 'ब्रह्म हें जगाचे उपादानकारण आहे' असे सिद्ध झाले. आतां 'ईक्षापूर्वक जग उत्पन्न केले' इत्यादि ज्या गोष्टी पूर्वपक्षाने आपल्याला साधक म्हणून सांगितल्या आहेत, त्या जरी लोकप्रसिद्ध आहेत, तरी जगाच्या उत्पत्तीच्या वेळी लोकाप्रमाणे सर्व गोष्टी असल्याच पाहिजेत, असा कांहीं नियम नाही. कारण, 'जगाचे कारण अमुक तन्हेच्चे आहे' असे अनुमानाने जर सिद्ध करावयाचे असतें, तर मात्र दृष्ट गोष्टी-प्रमाणे त्याची कल्पना केली पाहिजे होती. पण जगाचे कारण तर केवळ श्रुतीवरूनच कळण्याजोंगे आहे. तेव्हां श्रुतीमध्ये जसे सांगितले असेल तसेच तें मानिले पाहिजे. आतां, श्रुतीवरून पहावें तर 'ब्रह्म हें जगाचे उपादानकारणही आहे, आणि निमित्तकारणही आहे' असे सिद्ध होते असे पूर्वी सांगितलेच आहे. ह्याचा विचार पुढेही आम्ही करणार आहोच.]

प्रकृतिश्च प्रतिज्ञादृष्टान्तानुपरोधात् ॥ २३ ॥

२३ (ब्रह्म) उपादानकारणही आहे. कारण (असे मानले तरच)

प्रतिज्ञा आणि दृष्टांत हे विरुद्ध होत नाहीत. (७)

ज्याप्रमाणे धर्म हा अभ्युदयाला साधन असल्यामुळे त्याची जिज्ञासा करणे अवश्य आहे, त्याप्रमाणे ब्रह्मही निःश्रेयसाळा साधन असल्यामुळे त्याची जिज्ञासा कर्तव्य आहे असे मार्गे सांगितले. तसेच 'ज्यापासून ह्या जगाची उत्पत्ति वगैरे (होतात तें ब्रह्म)' असे ब्रह्माचे लक्षणही (मार्गे) सांगितले. आतां, ज्याप्रमाणे घट, रुचैक, वगैरेचे मृत्तिका सुवर्ण वगैरे उपादानकारण आहे असे मानले तरी, किंवा कुंभार सोनार वगैरेप्रमाणे (ब्रह्म जगाचे) निमित्तकारण आहे असे मानले तरी, तें लक्षण (ब्रह्माला) जुळतेव; म्हणून असा संशय उत्पन्न होतो की (या दोन प्रकारच्या कारणांपैकी) ब्रह्म कोणत्या प्रकारचे कारण आहे? आतां पूर्वपक्ष्याचे असे म्हणै आहे की ब्रह्म हे जगाचे केवळ निमित्तकारणच आहे असे दिसते. कशावरून? ईक्षणपूर्वक कर्तृत्व सांगितले आहे यावरून. 'त्यानें ईक्षण केले, त्यानें प्राण उत्पन्न केला' (प्र. ६।३-४) वगैरे वाक्यांवरून ब्रह्माचे कर्तृत्व ईक्षणपूर्वक आहे असे समजते. आतां ईक्षणपूर्वक कर्तृत्व कुंभार वगैरे जी निमित्तकारणे आहेत त्यांचे ठिकाणीच दृष्टीस पडते. शिवाय 'एकाया क्रियेचे फल उत्पन्न होण्याला अनेक कारकांचे साहाय्य लोंगते', असेही व्यवहारांत दिसून येते. आतां, तोच न्याय (जगाच्या) आदिकर्त्यालाही लावणे रास्त आहे. शिवाय, ब्रह्म 'ईश्वर' या रूपाने प्रसिद्ध असल्यामुळे (तें केवळ निमित्तकारणच आहे असे मानले पाहिजे.) कारण, ज्याप्रमाणे राजे व यम वगैरे जे (ज्या लोकांचे) ईश्वर आहेत ते (त्या लोकांचे) केवळ निमित्तकारणच आहेत असे आढळून येते, त्याप्रमाणे परमेश्वर देखील जगाचे निमित्तकारणच आहे असे मानणे बरोबर आहे. शिवाय, हे जगरूपी कार्य सावयव, अचेतन आणि अशुद्ध आहे असे दिसून येते. तेव्हां ह्या कार्यांचे (उपादान-) कारण देखील तसल्याच प्रकारचे असले पाहिजे. कारण, 'कार्य आणि (उपादान-) कारण हीं सारख्या स्वरूपाचीं असतात' असा (नियम) जगांत आढळतो. आतां, ब्रह्माचे स्वरूप जगाच्या स्वरूपासारखे नाहीं हें 'अवयवरहित, क्रियारहित, विकाररहित, दोषरहित (व) कलंकरहित (असे ब्रह्म)' (श्व. ६।१९) वगैरे श्रुतींवरून सपृष्ठच आहे. तेव्हां परिशेषावरून अशुद्ध वगैरे गुणांनी युक्त अशी जी ब्रह्माहून भिन्न वस्तु (सांख्य-) स्मृतीभिन्ने सांगितलेली आहे तीच जगाचे उपादानकारण म्हणून मानली पाहिजे. आतां ब्रह्म जगाचे कारण आहे असे जे श्रुतींत सांगितले आहे त्याचा 'ब्रह्म जगाचे फक्त निमित्तकारण आहे' हाच अर्थ फालित समजावा.

१. मोक्षाला.

२. गळ्यांतील एका सोन्याच्या दागिन्याचे हें नांव आहे.

३. विचारपूर्वक.

४. नुसत्या कुंभाराच्या हातून घट उत्पन्न होत नाही; त्याला मृत्तिका वगैरे पदार्थांचे साहाय्य लागते. तेव्हां यावरून निमित्तकारण आणि उपादानकारण हे भिन्न पदार्थ आहेत असे चिद्र होते.

५. 'ब्रह्म हें उपादानकारण मानतां येत नाही' यावरून.

या पूर्वपक्षावर आमचे उत्तर :— ब्रह्म जगाचे केवळ निमित्तकारण नाही, तर निमित्तकारण असून उपादानकारणही आहे असे मानले पाहिजे. कशावरून ? अशा-वरून की तसे मानले तरच ग्रतिज्ञा आणि दृष्टांत हे विरुद्ध होत नाहीत. ब्रह्म जगाचे निमित्तकारण असून उपादानकारणही आहे असे मानले म्हणजेच श्रुतीमध्ये जी ग्रतिज्ञा केली आहे आणि जे दृष्टांत दिलेले आहेत, त्यांमा बाध येत नाही. पुढील वाक्यांत श्रुतीमध्ये ग्रतिज्ञा केली आहे :— ‘जिज्या योगानें श्रवण न केलेल्या (वस्त्र—) चें श्रवण होतें, तर्क न केलेल्या (वस्त्र—) चा तर्क होतो, निश्चय न केलेल्या (वस्त्र—) चा निश्चय होतो अशी विद्या कोणती हैं तुं (गुरुला) विचारलेंस कार्य ? ’ (छा० ६।१३). या वाक्यामध्ये एका वस्तूचे ज्ञान ज्ञाल्यानें दुसऱ्या सर्व वस्तू (पूर्वी) अज्ञात असल्या तरी त्यांचे ज्ञान होतें अशी ग्रतिज्ञा केली आहे असे समजते. आता, उपादानकारणाच्या ज्ञानापासूनच सर्व वस्तूचे ज्ञान संभवते. कारण, कार्य हैं उपादानकारणाहून भिन्न नसते. परंतु कार्य हैं निमित्तकारणाहून भिन्न नसते असे मात्र म्हणतां येत नाही. कारण, सुताराहून राजवाडा हा निराळाच आढळून येतो. तसेच ‘ हे सोम्य ! ज्याप्रमाणे एका मृत्युपिंडा- (च्या ज्ञाना-) नें सर्व मुन्मय ज्ञात होते ; विकार हा केवळ वाणीपासून आरंभ झालेले नांव मात्र आहे. (वस्तुतः) मृतिका हीच सरी (वस्तु) होय. ’ (छा० ६।१४) या वाक्यांत दिलेला दृष्टांतही उपादानकारणाचा अऱ्हे. तसेच पुढील वाक्यांत दिलेले दृष्टांतही उपादानकारणाचेच आहेत :— ‘ ज्याप्रमाणे एका सुवर्णपिंडा- (च्या ज्ञाना-) नें सर्व सुवर्णमय ज्ञात होते ; ’ आणि ‘ एका नराणी- (च्या ज्ञाना-) नें सर्व लोहमय ज्ञात होते ’ (छा० ६।१५-६). तसेच इतर उकाणी देखील ‘ हे भगवन ! कोणती वस्तु ज्ञात झाली असतां हैं सर्व ज्ञात होते ? ’ (मुं० १।१।३) या वाक्यांत (वरीलप्रमाणेच) ग्रतिज्ञा केली आहे; व ‘ ज्याप्रमाणे पृथिवीच्या ठिकाणी वनस्पती उगवर्तात ’ (मुं० १।१।७) या वाक्यांत (वरीलप्रमाणेच) दृष्टांत दिला आहे. तसेच, ‘ अगे ! आत्मा पाहिला, त्याचे श्रवण, मनन, ध्यान झाले म्हणजे हैं सर्व ज्ञात होते ’ (वृ० ४।५।६) या वाक्यांत (वरीलप्रमाणेच) ग्रतिज्ञा केली आहे, व ‘ दुंदुभी वाजवला असतांना (त्याच्यापासून जे) बाध शब्द (निवृतात. त्यांचे) प्रहण करतां येत नाही ; परंतु दुंदुभीचे किंवा त्याच्या वाजवण्याचे ग्रहण झाले असतां त्या शब्दांचे प्रहण होते ’ (वृ० ४।५।८) या वाक्यांत (वरील-

६. गुरुच्या घरी घारा वर्चे विद्याभ्यास करून परत आपल्या घरी आलेल्या शेतकेवळी त्याचा बाप ‘ आशवि ’ हानें हा प्रभ विचारला आहे.

७. त्यावरून दार्शीतिक ब्रह्म देखील जगाचे उपादानकारण आहे असे मानले पाहिजे.

८. चंचमहामूर्तांपैकी पृथिवी ही वनस्पतीचे उपादानकारण आहे.

प्रमाणेच) दृष्टात दिली आहे. अशा रीतीने (इतर) प्रत्येक वेदान्तामध्ये ज्या प्रतिज्ञा आणि जे दृष्टात सांपडतात तेही ' ब्रह्म जगाचे उपादानकारण आहे ' याच गोष्टीचे संभवेल तरा रीतीने प्रतिपादन करतात असे समजावे. ' ज्यापासून ही भूते उत्पन्न होतात ' (तै. ३।१) या वाक्यांत ' ज्यापासून ' या शब्दाला जी पंचमी विभक्ति आहे ती देखील ' उत्पत्तीच्या कर्त्याची प्रकृति (अपादान-संज्ञक होय) ' (पा. १।४।३०) या पाणिनीच्या नियमान्वये प्रकृतिरूप अपादान या अर्थी आहे असे समजावे. आतां, ब्रह्म जगाचे निमित्तकारण आहे ही गोष्ट (जगाला ब्रह्माहून दुसरा कर्ता नाहीं यावरून समजावी. ज्याप्रमाणे मृत्तिका सुवर्ण वौरे उपादान-कारणांना (घट वौरे कायें उत्पन्न करण्याविषयी) प्रवृत्त होतांना कुंभार सोनार वौरे कर्त्याची जरूर असते त्याप्रमाणे ब्रह्मरूप उपादानकारणाला स्वतःहून निराळ्या अशा कर्त्याची जरूर लागत नाहीं. कारण, उत्पत्तीच्या पूर्वी ' ब्रह्म एक आणि अद्वितीय असेच होते ' असे श्रुतीनेच ठरविले आहे. ब्रह्माहून दुसरा कर्ता नाहीं ही गोष्ट प्रतिज्ञा आणि दृष्टात हे विस्त्र द्वात नाहीत ' या प्रमाणावरून सिद्ध होते असे समजावे. 'उपादान-कारणाहून कर्ता निराळा आहे' असे मानले तर एका (वैस्तू-) च्या ज्ञानाने सर्व (वरंत-) चै ज्ञान संभवत नसल्यामुळे प्रतिज्ञा आणि दृष्टात यांना वाधच येईल. तेव्हां निराळा कर्ता नसल्यामुळे आत्माच कर्ता आहे व निराळे उपादानकारण नसल्यामुळे आत्माच उपादान-कारण आहे हें सिद्ध झाले. (२३)

आणखी कशावरून आत्मा (जगाचा) कर्ता आणि उपादानकारण आहे ?

अभिध्योपदेशाच्च ॥ २४ ॥

२४ आणि संकल्प केला असे सांगितल्यामुळे (आत्मा उपादान-कारण आहे). (७)

' त्याने इच्छा केलीः— ' मी पुष्कळ व्हावे, मी प्रजा उत्पन्न करावी ' (तै. २।६।१) या वाक्यांत, तसेच, ' त्याने ईक्षण केलेः मी पुष्कळ व्हावे, मी प्रजा उत्पन्न करावी ' (छां. ६।२।३) या वाक्यांत आत्म्याने संकल्प केला असे सांगि-

९. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नगान्यांचे निरनिराळे नाद सामान्यतः नगान्याच्या नादांतच अंतर्भूत होतात, त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्ये जगही सामान्यतः ब्रह्मांतच अंतर्भूत होते. यावरून ब्रह्म जगाचे उपादानकारण आहे असे सिद्ध होते.

१०. उत्पत्तीचा कर्ता म्हणजे उत्पन्न होणारी वस्तु म्हणजे कार्य. त्या कार्यान्या प्रकृतीला (म्ह. उपादानकारणाला) ' अपादान ' अशी संज्ञा आहे; व अपादानाला पंचमी विभक्ति लागते असा पाणिनीचा नियम आहे.

११. ब्रह्माहून.

१२. ब्रह्माच्या.

१३. ब्रह्मरूप उपादानकारणाचे ज्ञान झाले तरी कत्याचे ज्ञान होणार नाही. कारण, मृत्तिकेचे ज्ञान झाले तरी तेव्हाचे कुंभाराचे ज्ञान होत नसते.

त्यावरूपनही आत्मा (जगाचा) कर्ता आणि उपादानकारण आहे असें समजते. त्यांपैकी आत्म्याची (जग उत्पन्न करण्याविषयी) जी खतंत्र रीतीने प्रवृत्ति ती संकल्प-पूर्वक सांगितली आहे. त्यावरूप आत्मा कर्ता आहे असें समजते, व ‘ मी पुष्कळ व्हावें ’ या वाक्यांत पुष्कळ होण्याविषयीच्या संकल्पाचा विषय प्रत्यगात्माच आहे असें सांगितल्यावरूप आत्मा उपादानकारणही आहे असें समजते. (२४)

साक्षात्त्वोभयाम्नानात् ॥ २५ ॥

२५ आणि साक्षात् (ब्रह्मच घेऊन) दोन्ही (म्हणजे उत्पत्ति आणि प्रलय) सांगितल्याहुळे (आत्मा उपादानकारण आहे). (७)

‘ ब्रह्म जगाचे उपादानकारण आहे ’ या गोष्टीला या सूत्रांत एक ज्यास्त प्रमाण दिले आहे. ‘ हीं सर्व भूते आकाशापासूनच उत्पन्न होतात (व) आकाशांमध्ये (च) ल्य पावतात ’ (छां: १९।१) या वाक्यांत साक्षात् ब्रह्मरूप उपादानकारणच घेऊन त्यापासून जगाची उत्पत्ति व त्यामध्ये जगाचा प्रलय असे दोन्ही सांगितले आहेत. तेव्हां, या (ज्यास्त) कारणावरूपनही ब्रह्म जगाचे उपादानकारण आहे असें स्पष्ट होते. ज्यापासून एखादी वस्तु होते व ज्यामध्ये तिचा ल्य होतो तें त्या वस्तूचे उपादानकारण होय असें जगांत प्रसिद्ध आहे. उदा०—भात, जंव इत्यादिकांचे पृथिवी हें उपादानकारण प्रसिद्ध आहे. ब्रह्माहून दुसरे (जगाचे) उपादानकारण नाही ही जी गोष्ट ‘ आकाशापासूनच ’ या श्रुतींतील ‘ च ’ या शब्दानें सुचविली आहे, तीच गोष्ट सूत्रांतील ‘ साक्षात् ’ या शब्दानें सुचविली औढै. तसेच उपादानकारणाहून भिन्न अशा (कारणा—) मध्ये कार्याचा ल्य झालेला जगांत आढळून येत नाही. (२५)

आत्मकृतेः परिणामात् ॥ २६ ॥

२६ आपल्याला आपण (उत्पन्न) करीत असल्यामुळे— (ही ब्रह्म उपादानकारण आहे). परिणामामुळे (हें शक्य आहे). (७)

१. ब्रह्मापासून.

२. ब्रह्मामध्ये.

३. आतां येये अशी शंका येते कीं वरील दाखविलेल्या कारणावरूप ब्रह्म हें उपादानकारण असेल, पण तें एकच उपादानकारण आहे असें कशावरूप ! त्याच्या जोडीला प्रधान वैगीरे दुसरे कांहीं तरी उपादानकारण कां मानू नये ? श्या शंकेवर उत्तर :—जर दुसरे कोणी उपादानकारण असतें तर श्रुतीमध्ये ब्रह्मासारखें साक्षात् तेही सांगितले पाहिजे होते. पण श्रुतीमध्ये फक्त ब्रह्म हें एकच साक्षात् सांगितले आहे. त्यावरूप तेंच उपादानकारण आहे, दुसरे कोणी नाही असें सिद्ध होते.

४. आतां येये अशी शंका येते कीं ‘ आकाशापासूनच ’ या श्रुतींतील ‘ च ’ हा शब्द ‘ आकाशाहून दुसरे उपादानकारण नाही ’ एवढेंच सुचवीत नाही, तर आकाश देखील

आणखी या कारणास्तव ब्रह्म जगाचे उपादानकारण आहे:—‘ब्रह्मापासून सृष्टि करी उत्पन्न झाली ?’ या वर्णनांत ‘त्यानेआत्म्याला स्वतःच (उत्पन्न) केले’ (तै. २।७।१) असें वाक्य आहे. या वाक्यांत ‘आत्म्याला’ या शब्दानें आत्मा कर्म आहे व ‘स्वतःच’ या शब्दानें आत्मा कर्ता आहे अशा रीतीने ‘(उत्पन्न) करणे’ या क्रियेचा आत्माच कर्ता व आत्माच कर्म आहे असें दाखविले आहे. शंकाः—पण कर्ता या रूपानें (उत्पत्तीच्या) पूर्वीं पूर्ण अस्तित्वांत असलेला आत्मा ‘(उत्पन्न) करावयाचा आहे’ असें कसें म्हणतां येईल ? याचे उत्तर ‘परिणामामुळे’, असें आम्ही देतो. उत्पत्तीच्या पूर्वीं आत्मा जरी पूर्ण अस्तित्वांत आहे तरी विशेषरूपानें म्हणजे कार्यरूपानें त्यानें आपल्याला परिणत केले (या दृष्टीने त्यानें आपल्याला आपण उत्पन्न केले असें म्हणणे शक्य आहे). आतां उपादानकारणाचा कार्यरूपानें परिणाम झालेला मृत्तिका वगैरे उपादानकारणांचे ठिकाणी दृष्टीस पडतो. ‘स्वतःच’ हें जे आत्म्याला विशेषण दिले आहे त्यावरून आत्म्याला दुसऱ्या कोणत्याही निमित्त-कारणाची जरूर नाही असें समजते. किंवा ‘परिणामामुळे’, हें निराळे सूत्र आहे असें समजून त्याचा असा अर्थ करावा:—आणखी या कारणास्तवही ब्रह्म उपादानकारण आहे:—‘(ब्रह्म) सत् आणि त्यत् झाले, निरुक्ते आणि अनिरुक्ते झाले’ (तै. २।६) इत्यादि वाक्यांत ब्रह्म आणि सत् त्यत् वगैरे यांचे सामानाधिकरण्य सांगितल्यामुळे ब्रह्माचाच हा कार्यरूप परिणाम आहे. (२६)

योनिश्च हि गीयते ॥ २७ ॥

२७ आणि (ब्रह्म) योनि आहे असें देखील म्हटले आहे. (७)

आणखी या कारणास्तवही ब्रह्म (जगाचे) उपादानकारण आहे:—वेदान्तांमध्ये ब्रह्माला ‘योनि’ असेंही म्हटले आहे. उदा०—‘कर्ता, ईश्वर, पुरुष आणि योनि अशा ब्रह्माला जेव्हां झानी मनुष्य पाहतो’ (मुं. ३।१।३); आणि ‘अशा भूतांच्या योनीला विद्वान् लोक पाहतात’ (मुं. १।१।६). आतां ‘योनि’ शब्द उपादानकारण या उपादानकारण नाही, केवळ निमित्तकारण आहे असें सुचवतो. या शंकेवर उत्तर असें:—नुसत्या निमित्तकारणामध्ये कार्याचा लय झालेला दृष्टीस पडत नाही. उदा०:—कुंभार हा घटाचे नुसतें निमित्तकारण आहे; पण त्या कुंभारामध्ये घटाचा लय झालेला आढळत नाही. तेव्हां यावरून आकाश (ब्रह्म) हें जगाचे नुसतें निमित्तकारण आहे असें ‘च’ शब्द सुचवीत नाही.

१. प्रत्यक्ष दृष्टीस पडणारी पृथिवी, जल आणि तेज हीं तीन भूतें.
२. प्रत्यक्ष दृष्टीस न पडणारी वायू आणि आकाश हीं दोन भूतें. त्यत्=तत्=ते.
३. जी वस्तु असुक म्हणून सांगतां येते ती.
४. जी वस्तु असुक म्हणून सांगतां येत नाहीं ती.
५. ब्रह्म हेंच जगांतील सर्ववस्तुरूप झाले असें सांगितल्यामुळे.

१. जगांत प्रसिद्ध आहे. उदा.—पृथ्वी ही ओषधी आणि वनस्पती यांची गानि आहे. सीची योनि देखील (रत्तलूप) अवयवांच्या द्वाराने मर्माचें उपादानकारणच आहे. काचित् स्थळी 'स्यान' या अर्थी देखील 'योनि' या शब्दाचा ग्रेग आढळतो. उदाहरणार्थ :— 'हे इंद्र ! तुला बसप्याकरितां (मी) योनि त्री आहे' (क्र० सं० ११०४१) परंतु वर दिलेल्या मुळकोपानिषदांतील व्याप्रमध्ये 'योनि' या शब्दाचा उपादानकारण हाच अर्थ घेतला पाहिजे असे उयाप्रमाणे कोळी (तंू) उत्पन्न करतो व पुनः (आपल्या पोटांते) परंतु घेतो' (मुं० १११७) इत्यादि वाक्यशेषा- (मध्ये दिलेल्या दृष्टांता-) वस्तु समजाते. तेव्हां अशा रीतीने 'ब्रह्म जगाचे उपादानकारण आहे' असे सिद्ध काले, आतां, जे पूर्वपद्ध्याने म्हटले आहे की ईक्षणपूर्वक कर्तृत्व कुंभार वौरे निमित्तकारणाचेच ठिकाणी असलेले व्यवहारांत दृष्टीस पडते इत्यादि, त्यावर आमचे उार :— व्यवहारामध्ये जशी एखादी वस्तु दृष्टीस पडते तरीच ती येणे (वेदामध्ये) असणी पाहिजे असा नियम नाही. कारण, हा अनुमानाने सिद्ध करण्याचा विषय नव्हे; तर श्रुतीवस्तुनच कल्प्यासारखा आहे. म्हणून तो जसा श्रुतीत सांगितला आहे तसाच अस्तित्वात आहे असे मानले पाहिजे. आता श्रुतीमध्ये ईक्षण करणारा परमेश्वर जगाचे उपादानकारण म्हणून सांगितला आहे असे आम्ही वर म्हटलेच आहे. या सर्व विषयांचे आम्ही पुन्हां विस्तृत रीतीने प्रतिपादन करू. (२७)

[आतां येथून आठव्या अधिकरणाला आरंभ काला आहे. शा अधिकरणामध्ये अछाविसाऱ्ये एकच सूत्र आहे. सारांश (सू. २८) 'बगांचे कारण प्रधान आहे' शा सांख्य मताचें अनेक तन्हेज्या शाका भिजन संबंधन केले, कारण, 'त्या सांख्य मताची साधक चिन्हे श्रुतीमध्ये आहेत' असे मंद बुद्धीच्या लोकांना वाढते, यिवाय, 'कार्य हे कारणाहून भिज नाही' इत्यादि कांही गोष्ठी वेदान्त मतासारख्याचे सांख्य लोक कवूल करितात, यिवाय, देवलासारख्या कांही यिष्ट लोकांनी त्या सांख्यमताचा स्वीकार केला आहे. त्यावरून 'हे न्य मत ग्राल आहे' असे लोकांना वाढप्याचा संभव आहे. म्हणून त्याल्या संदनायिष्टवी ती स्टटपट केली. शावरून 'जगाचे कारण परमाणू आहेत' इत्यादि मतांचेही संदन ; असे समजावें. कारण, त्या मतांनाही श्रुति प्रमाण भिजव नाही. तेव्हां, ज्याप्रमाणे 'युद्धामध्ये मुख्य पैलवानाला पाढले म्हणजे बाकीचे पैलवान पाळल्यासारखेच दीवात प्रमाणे एक सांख्य लोकांचे चांगले संबंधन केले म्हणजे इतर लोकांचेही संदन शास्त्रांतरेच होते. त्या अडाविषाल्या सूत्रामध्ये शैवदत्ता शब्द दीन वैद्यां डुचारिजा आहे, त्यावरून 'हा अध्याय संपला' असे सूचित होते, कारण, एसादा ग्रंथ किंवा त्यापैकी द्वाष्टा शौठा भाग संपतेवेळी शैवदत्ता शब्द दीन वैद्य उचारण्याची ज्ञानी विवाद आहे.]

१. फल आल्यावरोबर ज्यांचा नाश होतो त्यांना 'ओषधी' म्हणावात; उदा १-८, जवस वौरे,

२. फल आले असतांही ज्यांचा नाश होत नाही त्यांना 'बनस्पती' म्हणावात. :—पाणस, दंबर वौरे.

एतेन सर्वे व्याख्याता व्याख्याताः ॥ २८ ॥

२८ हा (खंडन-) ने (इतर) सर्वाचें खंडन ज्ञालें; खंडन
ज्ञालें. (८)

‘ ईक्षण सांगितलें असल्यामुळे ज्याला शब्द प्रमाण नाहीं (असे प्रधान जगाचे कारण नव्हे) ’ (अ. १ पा. १ सू. ५) या सूत्राला आरंभ करून ‘ प्रधान जगाचे कारण आहे ’ या मतावर निरनिराळ्या शंका घेऊन या मताचे खंडन करण्याचे कारण असे आहे की कांहीं मंदबुद्धिच्या लोकांना वेदान्तवाक्यांमध्ये या मताला (बाब्यतः) साधक अर्थी कांहीं चिन्हे आहेत असा भास होतो. शिवाय, ‘ कार्य आणि कारण यांमध्ये भेद नाही ’ या सिद्धांताचा (सांख्य लोकांनी) अंगीकार कैल्यामुळे (त्यांचे) हैं मत वेदान्तमताच्या अगदी जवळ आहे. शिवाय, कांहीं ‘ देवळ ’ वौरे धर्मसूत्रकारांनी या मताचे आपल्या प्रथांत अवलंबनही केले आहे. म्हणून या प्रधानवादाच्या खंडनाविषयी आम्ही इतकी विशेष खटपट केली. इतकी खटपट ‘ परमाणु जगाचे कारण आहेत ’ इत्यादि जे अन्य वाद आहेत त्याच्या खंडनाविषयी आम्ही केली नाहीं, परंतु ते वाद देखील ‘ ब्रह्म जगाचे कारण आहे ’ या मताला प्रतिकूल आहेत; व त्या वादांना देखील बाब्यतः साधक अर्थी कांहीं चिन्हे वेदान्तवाक्यांमध्ये आढळतात असे जड बुद्धीच्या लोकांना बाढऱ्याचा संभव आहे; म्हणून त्या वादांचे देखील खंडन केले पाहिजे. याकरिता प्रधानमल्लनिर्बहूण—न्यायाने सूत्रकारांनी या सूत्रांत अतिदेही केला आहे. प्रधान-वादाच्या खंडनार्थ ज्या अनेक युक्त्या वर दिलेल्या आहेत त्याच्या योगाने परमाणुवाद वौरे इतर सर्व वादांचे देखील खंडन ज्ञाले असे समजावे. कारण, त्या वादांना देखील प्रधानवादाप्रमाणे श्रुतीला आधार नाही. आणि ते वाद देखील प्रधानवादाप्रमाणे श्रुतीला विरुद्ध आहेत. ‘ खंडन ज्ञाले, खंडन ज्ञाले ’ ही पुनरुक्ति अध्याय समाप्त ज्ञाला असे सुचवैते. (२८)

१. मल्लयुद्धामध्ये मुख्य मल्लाला पाइले म्हणजे त्याच्या बाजूचे सर्व मल्ल पडले। लोक समजातात, ह्याला ‘ प्रधानमल्लनिर्बहूण-त्याय ’ म्हणतात.

२. एखाद्या वस्तूचे जे वर्णन त्याला ‘ उपदेश ’ म्हणतात; व तेंच वर्णन त्यासारख्य दुसऱ्या वस्तूला लावणे याला ‘ अतिदेश ’ म्हणतात. येथे सांख्यमताचे खंडन कक्षन तेंच खंडन इतर मतांना लाविले आहे, म्हणून या गोष्ठीला ‘ अतिदेश ’ असे येथे म्हटले आहे.

३. एखादा ग्रंथ किंवा त्या ग्रंथाचा एखादा मोळा भाग संपतेवेळी द्वौवङ्गचा द्वावळ दोनदां उच्चारण्याची जुन्या लोकांची वहिवाट आहे तिला अनुसून येथे सूत्रांत ‘ खंडन ज्ञाले ’ हा शब्द दोनदां उच्चारला आहे.

प्रथमांश्याय समाप्त.

“म. म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर” ग्रंथमालेतील प्रकाशने

- १) श्रीरामानुजाचार्यप्रणीत श्रीभाष्यचतुःसूत्री
म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकरकृत समाप्तोक्ति टीकेसह (द्वितीयावृत्ती) ११०/-
- २) ब्रह्मसूत्रशास्त्राङ्करभाष्य - अध्याय २, पाद २ (तर्कपाद)
म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकरकृत मराठी आवृत्तीसह (दुसरी आवृत्ती) १३५/-
- ३) वैयाकरणसिद्धान्तकौमुदी, भाग १ ला (संज्ञा, परिभाषा, कारक व समाप्त)
प्रा. म. दा. साठेकृत मराठी बालबोधिनी - टीकेसह २००/-
- ४) ब्रह्मसूत्रशास्त्राङ्करभाष्य - अध्याय २, पाद २ (स्मृतीपाद)
म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकरकृत मराठी आवृत्तीसह (दुसरी आवृत्ती) १२५/-
- ५) हयग्रीवकृतं शक्तिर्दर्शन -
प्रा. का. वा. अभ्यंकरकृत मिताक्षरा टीकेसह १०/-
- ६) Fundamentals of Sanskrit Grammer - by Prog. K. V. Abhyankar ३०/-
- ७) वैयाकरणसिद्धान्तकौमुदी, भाग २ रा (तद्वित, स्वीप्रत्यय)
प्रा. म. दा. साठेकृत मराठी बालबोधिनीटीके सह २२५/-
- ८) वैयाकरणसिद्धान्तकौमुदी, भाग ३ रा (पञ्चसंधि, षड्लिङ्गी,
अव्यय, कृदन्त) - प्रा. म. दा. साठेकृत मराठी बालबोधिनीटीके सह २२५/-
- ९) वैयाकरणसिद्धान्तकौमुदी, भाग ४ था (तिडन्तलकारार्थ - प्रक्रिया)
प्रा. म. दा. साठेकृत मराठी बालबोधिनीटीकेसह २२५/-
- १०) वैयाकरणसिद्धान्तकौमुदी, भाग ५ वा (वैदिकी प्रक्रिया)
म. दा. साठेकृत मराठी बालबोधिनीटीकेसह १५/-
- ११) वैयाकरणसिद्धान्तकौमुदी, भाग ६ वा (स्वरप्रक्रिया)
प्रा. का. वा. अभ्यंकरकृत मराठी अनुवाद व टिपा यां सह ३५/-
- १२) व्याकरणमहाभाष्य म. म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांती तयार केलेल्या
मराठी अनुवादासह भाग १ ते ६, प्रस्तावना खंड भाग ७ वा ३५००/-
- १३) ब्रह्मसूत्रशास्त्राङ्करभाष्य, अध्याय १, पाद १ (ब्रह्मैकपरत्व) -
म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकरकृत मराठी अनुवाद व टिपा यांसह ६०/-
- १४) पण्डितवरदराजकृत लघुसिद्धान्तकौमुदी -
मराठी अनुवाद व विस्तृत विवेचन यांसह सुधारित तृतीय आवृत्ती
प्रा. म. दा. साठे आणि डॉ. श्री. ल. आठलेकर २१०/-
- १५) ब्रह्मसूत्रशास्त्राङ्करभाष्य, खंड १ ३७५/-
- १६) ब्रह्मसूत्रशास्त्राङ्करभाष्य, खंड २ ३७५/-
- १७) ब्रह्मसूत्रशास्त्राङ्करभाष्य, खंड ३ ३७५/-
- १८) ब्रह्मसूत्रशास्त्राङ्करभाष्य, अध्याय २, पाद १ (तर्कपाद)
म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकरकृत मराठी आवृत्तीसह ११५/-
- १९) पतञ्जलिकृत व्याकरणमहाभाष्याचे पस्पशाहिक - मराठी अनुवाद ५०/-

वरील प्रकाशने माननीय निवाहक, संस्कृत विद्या परिसंस्था ६३५ सदाशिव ने
फडतरे चौकाजवळ, पुणे ४११०३०. फोन: ९८५०१५४६७९ यांजकडे नि-